

UNIVERSAL
LIBRARY

OU 192222

UNIVERSAL
LIBRARY

OUP-880-5-8-74-10,000

OSMANIA UNIVERSITY LIBRARY

Call No. M923.2
N39J

Accession No. PG M1099

Author

गोरे, नारायण गोविंदः

Title

जवाहरलाल नेहरूः

This book should be returned on or before the date last marked below.

सुलभ राष्ट्रीय ग्रंथमाला : पुष्प १४ वें

जवाहरलाल नेहरू

(आत्मचरित्र)

अनुवादक
नारायण गणेश गोरे

प्रकाशक :

अप्पासाहेब पंत,
औंध प्रकाशन ट्रस्ट, औंध.
सुलभ राष्ट्रीय ग्रंथमालेच्या
विश्वस्त मंडळकारितां.

संपादक :

आचार्य शं. द. जावडेकर
आचार्य स. ज. भागवत
कार्यकारी संपादक
भाऊ धर्माधिकारी

मुद्रक :

रघुनाथ अनंत मोरमकर
श्रीलक्ष्मी-नारायण प्रेस,
३६४ ठाकुरद्वार,
मुंबई २

प्रथमावृत्ति : १९३६
द्वितीयावृत्ति : १९४७

प्रकाशकाचें निवेदन



राष्ट्रपति पंडित जवाहरलाल नेहरू यांचें आत्मचरित्र महाराष्ट्र वाचकांच्या हातीं देतांना आम्हांला आज अत्यंत आनंद होत आहे. महात्मा गांधींच्या असहकार-युगानें प्रज्वलित झालेल्या तरुण हिंदुस्थानचे पंडितजी हे प्रधान प्रतिनिधि आहेत. आपल्या दिव्य त्यागानें त्यांनीं हिंदुस्थानांतील साऱ्या जनतेचें प्रेम मिळविलें आहे. हिंदुस्थानच्या राजकारणांत महात्मा गांधींच्या खालोखाल आज त्यांनाच स्थान मिळालें असून हिंदुस्थानबाहेरहि महात्मा गांधींच्या बरोबरीनें त्यांचेंच नांव गाजू लागलें आहे. महात्मा गांधींच्या आत्मचरित्रानें ह्या मालेला प्रारंभ झाला असल्यामुळें पंडितजींचें आत्मचरित्रहि याच मालेंतून प्रसिद्ध करण्यास मिळवें अशी आमची तीव्र इच्छा होती. पंडितजींच्या उदारपणामुळें भाषांतराचे हक्क मालेला मिळवितां आले आणि आज हें पुस्तक प्रकाशित करण्याचा योग आला.

पंडितजींच्या विचारसरणीशीं समरस झालेला तरुण लेखक या भाषांतरास मिळवा अशी आमची इच्छा होती. महाराष्ट्रांतील कॅ. सो. पक्षाचे चिटणीस श्री. ना. ग. गोरे यांनीं हें काम अंगावर घेऊन अल्पावधीत पूर्ण करून देण्याचे कबूल केल्यामुळें आमची ती इच्छा सफल झाली. श्री. गोरे यांची महाराष्ट्रीय वाचकांना ओळख झालेलीच असल्यानें सदर अनुवाद किती उत्तम उतरला असेल याची सहज कल्पना येईल.

मूळ ग्रंथांतील कवितांच्या उताऱ्यांचें भाषांतर महाराष्ट्रांतील तरुण साहित्यसेवक श्री. गो. ग. तळवलकर, संपादक 'आनंद' यांनीं करून दिले, आणि फ्रेंच अवतरणांचें व वाक्यांशांचें भाषांतर श्री. अ. ज. करंदीकर यांनीं करून दिले, यासुळें पुस्तकाला विशेष शोभा आली आहे. याबद्दल श्री. गोरे यांच्याप्रमाणेंच श्री. तळवलकर आणि श्री. करंदीकर व भाषांतर उतरून घेण्याच्या कामीं मदत करणारे श्री. के. स. गोरे या सर्वांचे आम्हीं मनापासून आभार मानतो.

टिळक विद्यापीठाचे कार्यवाह श्री. स. के. भावे यांनीं पुस्तकाला सूचि करून देण्याचें काम अल्प कालांत पुरें करून दिलें याबद्दल त्यांचे आम्हीं आभारी आहों.

मूळ ग्रंथ सर्व जगभर नांवाजला गेला असून हिंदुस्थानांतील इंग्रजी वाचकांनीं त्याची मनसोक्त स्तुति केली आहे. कविवर्य रवींद्रनाथ टागोर यांनीं पंडितजींचें मूळ चरित्र वाचून त्याबद्दलची आपली प्रशंसा पंडितजींना कळविली होती. अशा सुंदर पुस्तकाचें महाराष्ट्रीय वाचक योग्य तें गुणग्रहण करतील अशी खात्री आहे.

सुलभ राष्ट्रीय प्रथमालेने अशा सुंदर पुस्तकांचा प्रचार चालविला आहे. हे लोकशिक्षणाचे महनीय कार्य असल्याने महाराष्ट्रीय जनता या मालेचे कार्य अधिक जोमाने चालवितां वेईल अशा रीतीने मालेचा पुरस्कार करित राहिल अशी आम्हांला उमेद आहे.

—प्रकाशक


द्वितीयावृत्तीसंबंधी

पहिली आवृत्ति संपून बराच काळ लोटला होता आणि सदर पुस्तकाबद्दलची मागणी एकसारखी होत होती, तरी युद्धजन्य परिस्थितीमुळे आम्ही ती पुरवूं शकलो नव्हतो. आज ही दुसरी आवृत्ति काढतांना अडचणी पुष्कळ आल्या असल्या तरी त्या दूर सारण्याचा प्रयत्न करून ही आवृत्ति अद्ययावत् स्वरूपांत आम्ही प्रसिद्ध करित आहोत. मूळ पुस्तकाच्या अमेरिकन आवृत्तीला पंडितजींनी वेगवेगळ्या वेळीं जीं दोन महत्त्वाचीं प्रकरणें शेवटीं जोडलीं आहेत त्यांचाहि अनुवाद श्री. ना. ग. मोरे यांच्याच अर्थवाही भाषेत या आवृत्तीला लाभला आहे.

पहिल्या आवृत्तीतील कांहीं छायाचित्रें या आवृत्तींत गाळलीं असून त्याऐवजीं कांहीं नवीं छायाचित्रें घातलीं आहेत. पूर्वीप्रमाणें याहि आवृत्तीला पूर्ण सूचि जोडली आहे.

—प्रकाशक

कालवश
क म ले ला
समर्पण



कै, कमला नेहरू

प्रस्तावना



ताजा कलम व कांहीं किरकोळ फेरबदल वगळून बाकीचें समग्र पुस्तक १९३४ च्या जूनपासून १९३५ च्या फेब्रुवारीपर्यंतच्या काळांत तुरुंगांतच लिहून झालें. तुरुंगांतल्या दीर्घकालीन एकांतवासांत कांहीं तरी निश्चित उद्योग' लवून घेणें फार आवश्यक असतें म्हणूनच हीं पानें लिहून काढलीं. हिंदुस्थानमध्ये गेल्या कांहीं वर्षांत घडलेल्या प्रसंगांचें सिंहावलोकन करून तत्संबंधींचे आपले विचार घांसून पुसून काढावेत असाहि उद्देश होताच. आत्मसंशोधनाच्या हेतूनें मीं लेखणी उचलली, आणि तोच हेतु अथवासून इतिपर्वत अनुस्यूत राहिलेला दिसून येईल. श्रोतुवंद पुढें बसला आहे. अशी कल्पना मनांत बाळगून बुद्धिपुरःसर हें लिखाण झालेलें नाहीं. पण तशी कल्पना मनश्चक्षूंसमोर असलीच तर माझ्य देशांतील बहुभगिनींचीच श्रोतृस्पर्धा योजना झालेली होती हें सांगावेंसें वाटतें. परदेशस्थ लोकांना उद्देशून लिहावयाचें असतें तर बहुधा वेगळ्या प्रकारें लिहिलें असतें अथवा निराळ्या गोष्टींवर भर दिला असता, आणि निवेदनांत ज्या गोष्टींचा ओझरता उल्लेख आहे, त्या ठळकपणें मांडून ज्या कांहीं इतर गोष्टी विस्तारानें सांगितल्या आहेत त्यांचा संक्षेप केला असता. ह्या पुस्तकांत विस्तारानें मांडण्यांत आलेल्या गोष्टींत हिंदुस्थानबाहेरच्या लोकांना स्वारस्य वाटणार नाहीं; त्या स्पष्ट दिसतच आहेत, मग चर्चा आणि वादविवाद हवा कशाला, असें तें म्हणतील. पण हिंदी लोकांच्या दृष्टीनें त्यांचें महत्त्व आहे असें मला वाटतें. आमच्या देशांतर्गत राजकारणासंबंधी व व्यक्तीसंबंधी जे उल्लेख आले आहेत, त्यांबद्दल सुद्धां परक्या माणसाला आस्था वाटणार नाहीं.

माझ्या जीवनांतील विशेष तापदायक झालेल्या काळांत हें पुस्तक लिहिलें गेलें, ही गोष्ट वाचकवर्ग विसरणार नाहीं अशी मला आशा आहे. त्या काळच्या जखमांचे वण ठिकठिकाणीं स्पष्ट उठलेले दिसतील. परिस्थिति अधिक अनुकूल असतांना लेखन झालें असतें तर त्याचा रंग निराळाच दिसला असता व क्वचित् ठिकाणीं लेखणी अधिक संयमनानेहि चालली असती. परंतु जें लिहिलें तें तसेंच राहूं द्यावयाचें असें मीं ठरविलें आहे; कारण लिहितांना माझ्या ज्या भावना होत्या त्यांचें यथातथ्य चित्रण म्हणून असल्या लेखांतहि इतरांना स्वारस्य वाटण्याचा संभव आहे.

अलीकडच्या हिंदी इतिहासाचें समालोचन करावें हा माझा मानस नाही. माझ्या मनोविकासाचा माग काढीत जावें म्हणूनच मी हा प्रयत्न केला. पण बाह्यात्कारी ह्या निवेदनाचें स्वरूप समालोचनासारखें दिसत असल्यामुळें वाचकांची दिशाभूल होऊन त्यांच्याकडून पुस्तकाला वाजवीपेक्षा जास्त महत्त्व दिलें जाण्याचा संभव आहे. म्हणून वाचकांना सूचना देऊन ठेविली पाहिजे ती अशी की हें पुस्तक सर्वस्वी एकतर्फी व साहजिकच आत्मनिष्ठहि झालेलें आहे. अनेक महत्त्वाच्या बाबींची पूर्ण उपेक्षा करण्यांत आलेली असून अनेक कर्तबगार नामवंतांचा नामनिर्देश देखील केलेला आढळणार नाही. गतप्रसंगांच्या यथातथ्य पर्यालोचनांत असा हलगर्जीपणा अक्षम्य ठरला असता; पण आत्मनिवेदनांत मात्र अशा प्रकारची मुभा घेतां येते. ज्यांना अलीकडच्या इतिहासाचा सम्यक् अभ्यास करावयाचा असेल, त्यांना दुसरे साधन ग्रंथ चाळवे लागतील. इतिहासगत अशा शुष्क वस्तुस्थितीचा अभ्यास करताना जिव्हाळ्याचें वातावरण निर्माण करण्यासाठीं अथवा अर्धेअर्धे पडणाऱ्या फटीत भराव टाकण्यासाठीं ह्या व असल्या इतर निवेदनांचा कदाचित् उपयोग होईल.

अनेक वर्षे ज्यांच्या संगतीत राहून काम करण्याचें थोर भाग्य मला लाभलें व ज्यांच्याविषयीं माझ्या मनांत आत्यंतिक प्रेमादर वसत आहे अशा कांहीं सहकार्यांबद्दलचे माझे विचार मी निःसंकोचपणानें व्यक्त केले आहेत. गटांवर व व्यक्तींवर देखील मी टीका केलेली असून क्वचित् प्रसंगीं ती चांगलीच झणझणीत वळी आहे. परंतु त्यांच्यापैकीं पुष्कळांविषयीं मला वाटणारा आदर यत्किंचित्-सुद्धां कमी झालेला नाही. पण मला असें मात्र वाटतें कीं, सार्वजनिक कार्यांत ढवळाढवळ करणारांनीं परस्परांशीं व ज्या जनतेची सेवा आपण करतो असें ते सांगतात त्या जनतेशीं अत्यंत खुल्या दिलानें वागलें पाहिजे. तोंडदेखलें सौजन्य दाखविलें आणि घोटाळ्यांत पाडणाऱ्या व क्वचित् प्रसंगीं मनाला तापदायक होणाऱ्या प्रश्नांची टाळटाळ करीत गेलें म्हणजे परस्परांच्या वर्तनाचा योग्य बोध व आपल्यापुढील महत्त्वाच्या प्रश्नांचें भाकलन नीटसें होतं नाही. परस्परांतील साधर्म्याप्रमाणेंच वैधर्म्याची कल्पना आली आणि सर्व परिस्थिति समजली, मग ती कितीहि अडचणींत पाडणारी असो, म्हणजे जें सहकार्य होईल तेंच खरें सहकार्य. तथापि माझ्या लेखनाला व्यक्तिविषयक असूया अथवा दुष्टबुद्धि यांचा संपर्क पोचलेला नाही अशी माझी खात्री आहे.

अगदीं आजच्या घटकेला हिंदुस्थानांत उपस्थित झालेल्या प्रश्नांवर ऊहापोह करण्याचें मी बुद्ध्याच टाळलें आहे. जी चर्चा केली आहे ती संदिग्ध व अप्रत्यक्ष अशा स्वरूपाची आहे. शेंब्यापासून बुडख्यापर्यंत त्यांचा सूक्ष्म अभ्यास करणें अथवा कोणता मार्ग स्वीकारावा तें मनाशीं पक्केपणीं ठरविणें तुरुंगांत शक्य

नव्हतें. मुक्ता झाल्यानंतर देखील मीं जें लिहिलें त्वांत भर घाल्नावी असें मला वाटलें नाहीं. कारण हातावेगळ्या झालेल्या लेखनाशीं नवें लिखाण बेमालुमपणें सांघलें जाईल असें दिसेना. त्यामुळें ह्या “ आत्मनिवेदनपर कथानकाला ” गत प्रसंगांच्या स्थूल, आत्मनिष्ठ आणि अपूर्ण अशा लेखनाचें स्वरूप प्राप्त झालें असून, वर्तमान काळच्या वेशीपर्यंत कथानक अणून सोडलेलें असलें तरी आंत म्हणजे वर्तमानाच्या अव्वल प्रदेशांत पाऊल टाकण्याचें मोठ्या दक्षतेनें टाळलें आहे असें दिसून येईल.

बैदन वायरल,
२ जानेवारी, १९३६ }

—जवाहरलाल नेहरू

अनुक्रमणिका

	पृष्ठ
१ काश्मीरांतून प्रयाण	१
२ बालपण	७
३ थिऑसॉफी	१३
४ हॅरो आणि केंब्रिज	१९
५ पुनरागमन आणि महायुद्धकालीन हिंदी राजकारण	३०
६ विवाह आणि हिमालयांतील साहस	४०
७ गांधीजींचे आगमन, सत्याग्रह व अमृतसर	४३
८ माझी हकालपट्टी	५१
९ किसानांतील परिश्रमण	५८
१० असहकार	६५
११ १९२१ साल व पहिली शिक्षा	७६
१२ अहिंसा व तलवारीचा पंथ	८४
१३ लखनौचा जिल्हा-तुरुंग	९३
१४ पुन्हां बाहेरच्या जगांत	१०१
१५ संशय व झगडा	१०७
१६ नाभा संस्थानांतील विष्कंभक	११२
१७ कोकोनाडा आणि महंमद अली	११९
१८ वडील आणि गांधीजी	१२६
१९ जातिनिष्ठेचे वैमान	१३७
२० नगरपालिकेचे काम	१४५
२१ युरोपांत	१५२
२२ हिंदुस्थानांतील कलह	१६०
२३ ब्रुसेल्स येथील जित राष्ट्रांची परिषद	१६६
२४ पुनरागमन व पुनश्च राजकारण	१७१

	पृष्ठ
२५ लाठीचा प्रसाद	१८३
२६ ट्रेड युनियन काँग्रेस	१८८
२७ मेघांचा गडगडाट	१९७
२८ स्वातंत्र्य व नंतरची कथा	२०७
२९ कायदेभंगाची सुरुवात	२१५
३० नैनी-तुरुंग	२२३
३१ येरवडा-तुरुंगांतील वाटाघाटी	२३२
३२ संयुक्त प्रांतांतील करबंदीचा लढा	२४०
३३ वडिलांचा मृत्यु	२५०
३४ दिल्ली-करार	२५४
३५ कराची-काँग्रेस	२६४
३६ दक्षिणेकडील सफर	२७४
३७ समेटाच्या काळांतील कटकटी	२७८
३८ मंडलाकार परिषद	२८९
३९ संयुक्त प्रांतांतील शेतकऱ्यांचा लढा	२९९
४० समेटाची इतिश्री	३१२
४१ धरपकड, वटहुकुम आणि पुस्तकांवरील बंदी	३२०
४२ हुल्लड	३२५
४३ बरेली व डेहराडून येथील तुरुंगवास	३३६
४४ भावतरंग	३४६
४५ तुरुंगामधील पशुपक्षी	३५३
४६ लढा	३६१
४७ धर्म म्हणजे काय ?	३७१
४८ ब्रिटिश सरकारचें दुष्टप्री धोरण	३८२
४९ तुरुंगवासाचा शेवट	३९६
५० गांधीजींची भेट	४००
५१ प्रागतिकांचा परिचय	४१०
५२ वसाहतीचें स्वराज्य व पूर्ण स्वातंत्र्य	४१९
५३ जुने हिंदुस्थान व नवे हिंदुस्थान	४२८
५४ ब्रिटिशांची राजवट	४३६

	पृष्ठ
५५ रजिस्टर विवाह आणि लिपीचा प्रश्न ...	४५३
५६ जातिनिष्ठा आणि परागति ...	४६०
५७ रस्ता बंद	४७५
५८ धरणीकंप	४८३
५९ अलिपूरचा तुरुंग ...	४९५
६० पौरात्य अणि पाश्चात्य देशांतील लोकशाही	५००
६१ शून्याकार	५०६
६२ मूर्तिमंत कोडे	५१८
६३ मतपरिवर्तन कीं सक्ती ? ...	५४२
६४ पुनश्च डेहराडून तुरुंग ...	५६०
६५ अकरा दिवस	५६८
६६ पुन्हां तुरुंगांत	५७३
६७ अलीकडचे कांहीं प्रसंग ...	५८१
६८ भरतवाक्य	६०४
६९ ताजा कलम	६०८
७० पांच वर्षांनंतर	६१०
७१ भिन्न मार्ग	६२९

जवाहरलाल नेहरू

काश्मीरांतून प्रयाण

“ स्वतःसंबंधीं लिहिणे मोठें अकर्षक आहे, पण ते तितकेंच अवघडहि आहे. आत्मनिंदा करावी, तर आपलेंच मन खट्टू होणार. बरें, आत्मस्तुति करावी, तर वाचकांचे कान किटणार ! ”

—एब्राहाम कॉली

श्रीमंत आईबापांचे एकुलते एक चिरंजीव लाडामुळें बिघडण्याचा संभव फार; त्यांतून हिंदुस्थानांत तर तो अधिकच. आणि वयाच्या अकराव्या वर्षापर्यंत जर पाठीवर एकहि भावंड झाले नाही, तर मग त्या मुलाचे फाजिल लाड व्हावयाचे हें ठरलेलेच. माझ्या दोघी बहिणी माझ्याहून पुष्कळच लहान आहेत आणि आम्हां तिघां भावंडांत बऱ्याच वर्षांचें अंतर आहे. त्यामुळें बालपणांत मला माझ्या बरोबरीचे सवंगडी लाभले नाहीत व मी थोडा एकलकोंडा असाच वाढलों. शाळेंतल्या वर्गबधूची गट्टी जमावी तर तेंहि घडलें नाही. कारण बालकमंदिर अथवा प्राथमिक शाळा या संस्थांत मला कर्धीच पाठविण्यांत आलें नाही. मला शिक्षण देण्याचें काम खाजगी शिक्षक आणि शिक्षकिणी यांच्यावरच सोंपविलेले होतें.

तथापि आमच्या घरीं माणसांची वाण नव्हती. हिंदु कुटुंब म्हटलें, कीं तें सोयऱ्याधायऱ्यांनीं गजबजलेलें असावयाचें. तसेच आमचेंहि घर होतें. पण माझीं चुलत भावंडें पुष्कळच वडील. तीं हायस्कूलांत आणि विश्वविद्यालयांतून शिकत होतीं. तेव्हां त्यांच्या कामकाजांत अगर् खेळांत भाग घेण्यास मी फार लहान आहे असें त्यांना वाटे. तात्पर्य इतकेंच, कीं कुटुंबांत माणसें जरी पुष्कळ होतीं, तरी मला आपला एकान्तवासच घडे आणि स्वतःचेच मनसुबे रचावेत आणि एकट्याचेच खेळ खेळावेत असेंच भाग्य माझ्या वांटणीला येई.

आम्ही मूळचे काश्मीरांतले. अठराव्या शतकाच्या अगदीं प्रारंभी म्हणजे दोनशेंहून अधिक वर्षांपूर्वी आमचे वाडवडील काश्मीरच्या खोऱ्यांतून निघून पैसा आणि नांव कमाविण्यासाठीं खालच्या समृद्ध प्रदेशांत उतरले. त्या वेळीं औरंगजेब पैगंबरवासी होऊन मोगल साम्राज्याची इमारत ढासळूं लागली होती. दिल्ली-श्वराच्या गादीवर फरुखसिअर बसला होता. काश्मीर सोडून दक्षिणेकडे आलेल्या आमच्या प्रथम पूर्वजांचें नांव राजकौल. संस्कृत व पर्शियन भाषांपंडित म्हणून त्यांचें नांव काश्मीरांत बरेंच गाजलें होतें. फरुखसिअरनें काश्मीरला भेट दिली

तेव्हां राजकौल फरुखसिअरच्या डोळ्यांत भरला आणि १७१६ च्या सुमारास बहुशः बादशहाच्या सांगण्यावरूनच कौलकुटुंब वास्तव्यासाठी दिल्लीस आले. एका कालव्याच्या कांठी राहत्या घरासह एक जहागीर राजकौल यास देण्यांत आली. कालव्याला नहर असा शब्द आहे. तेव्हां कालव्याच्या कांठी राहणारे म्हणून “नेहरू” असें अभिधान या घराण्याला मिळाले. मूळ नांव कौल. तें बदलून कौल-नेहरू असें झाले; कालांतरानें कौल गळून पडलें आणि आम्ही नेहरू म्हणूनच ओळखले जाऊ लागलो.

त्यानंतरच्या धामधुमीच्या काळांत आमच्या कुटुंबाच्या नशिवानें अनेक कलाटण्या खाल्ल्या; जहागीर कमी होत होत अजिबात नाहीशी झाली. आमचे पणजोबा लक्ष्मीनारायण नेहरू हे दिल्लीच्या बादशहाच्या नामधारी दरबारांत “कुंपणी सरकारचे” पहिले वकील म्हणून नेमले गेले होते. गगाधर नेहरू हे माझे आज्ञे. १८५७ च्या प्रसिद्ध वडाच्या जरा आधीं ते दिल्लीचे कोतवाल होते. १८६१ मध्ये ते तरुणपर्णीच म्हणजे वयाच्या ३४ व्या वर्षी वारले.

१८५७ च्या बडापासून आमच्या घराण्याचा दिल्लीशीं असलेला संबध तुटला आणि आमचे सर्व कागदपत्र व दस्तऐवज वडांत गहाळ झाले. जवळची सर्व चीजवस्त जवळजवळ खलास झाल्यामुळे आमचे घराणेहि इतर हजारों निराश्रित कुटुंबांप्रमाणे दिल्ली सोडून आगऱ्यास गेले. त्या वेळीं माझ्या वडिलांचा जन्म झाला नव्हता. परंतु माझे दोन चुलते त्या वेळीं चांगले जाणते झालेले होते. त्यांना थोडेंसे इंग्रजीहि कळू लागले होते. एकदां इंग्रजीच्या ह्या तुटपुज्या ज्ञानामुळे माझे धाकटे काका आणि आमच्या कुटुंबांतली मंडळी यांचा मोठ्या अपमानास्पद अरिष्टांतून बचाव झाला. कुटुंबांतल्या कांहीं मंडळींना बरोबर घेऊन ते दिल्लीहून प्रवासाला निघाले असतां त्याच्याबरोबर त्यांची छोटी वहीणहि होती. तिचे तें कोंबळे वय आणि काश्मीरी मुलांत कोठें कोठें आढळणारे ते लावण्य पाहून वाटेत एका इंग्रज सोजिराच्या मनांत सशय आला. माझी आत्या ही कोणी इंग्रज मुलगी असावी असें त्यास वट्टन त्याने मुलगी पळवण्याचा आरोप माझ्या काकांवर कला. आरोप, त्याचा निवाडा आणि त्यावद्दल शिक्षा हे प्रकार त्या काळांत इतके तडकाफडकी होत, कीं माझे काका आणि आमचे कुटुंब यांना शेजारच्याच झाडावर टांगून फांशी देण्यास फारसा अवधि लागला नसता ! पण दैव थोर, म्हणूनच काकांच्या इंग्रजी ज्ञानामुळे निकाल जरा लांबणीवर पडला. दरम्यान कोणी ओळखीचा प्रवासी त्याच वाटेचे जात होता त्याने काकांचा व इतरांची अखेर सुटका केली.

कांहीं वर्षे नेहरू घराण्याचें वास्तव्य आगऱ्यासच होतें. तेथेच ता. ६ मे १८६१ रोजी माझ्या वडिलांचा जन्म झाला.* त्या वेळीं माझे आजोबा दिवंगत होऊन तीन

* एक योगायोग मोठा गमतीचा आणि कुतूहलजनक आहे. तो असा की नेमके त्याच सालीं, त्याच महिन्यांत आणि त्याच दिवशी कविवर्य रवीन्द्रनाथ टागोर जन्मले.

महिने झाले होते. अंगावर मोगली थाटाचा दरवारी पोषाख आणि हातांत वांकडी तलवार अशा बेपांतल्या आमच्या आजोबांचें एक लहानसे चित्र आमच्या संग्रहीं आहे. पेहरावावरून ते मोगल सरदारच असावेत असे वाटेल. परंतु त्यांच्या काश्मीरी चेहरेपट्टीची ठेवण त्यांत स्पष्टपणें उमटलेली आहे.

आमच्या कुटुंबाचा सर्व भार नंतर माझ्या दोघां काकांवर पडला. दोघेहि माझ्या वडिलांहून बरेच मोठे होते. बन्सीधर नेहरू हे थोरले काका. त्यांना ब्रिटिश सरकारच्या न्यायखात्यांत नोकरी मिळाली. त्यांच्या अनेक ठिकाणीं बदल्या होत गेल्यामुळें त्यांचा कुटुंबाशीं असलेला सबंध थोड्याफार प्रमाणांत तुटत गेला. धाकटे काका नदलाल नेहरू. त्यांनीं सस्थानांत नोकरी पत्करली. राजपुतान्यांतील खेत्री सस्थानच्या दिवाणाचें काम त्यांच्याकडे दहा वर्षेपर्यंत होते. नंतर कायद्याचा अभ्यास करून ते अभ्यास वकिली करूं लागले. माझे वडील त्यांच्याच घरीं राहिले आणि त्यांच्याच कृपाछत्राखालीं लहानाचे मोठे झाले. त्या परस्परांचे एकमेकांवर फार प्रेम होतें. त्या दोघांच्या प्रेमात भ्रातृप्रेम, पितृवात्सल्य आणि पितृभक्ति ह्या सर्व भावनांचें क्वचितच आढळणारें मिश्रण झालेले दिसून येई. माझे वडील म्हणजे शेंडेफळ. साहजिकच माझ्या आजोबांच्यावर अधिक जीव होता. माझी वृद्ध आजोबां मोठी करारी स्वभावाची होती. तिला डावलून कोणी पुढें गेलें, तर ते तिला खपत नसे. ती वारल्याला आज जवळजवळ पन्नास वर्षे होत आलीं; परंतु एक मोठी तोऱ्याची आणि करारी स्वभावाची बाई म्हणून तिची आठवण काश्मीरी स्त्रियांना अद्यापहि राहिली आहे.

नुकत्याच स्थापन झालेल्या आगऱ्याच्या हायकोर्टांत माझे काका वकिली करूं लागले आणि हायकोर्टाचें स्थान बदलून तें अलाहाबादला गेल्यावर नेहरू-कुटुंबाहि अलाहाबादेस आले. तेव्हांपासून अलाहाबाद हेच आमचे घर झालें; त्याच शहरां वऱ्याच वर्षांनीं मी जन्मास आलो. हळूहळू माझ्या काकांची वकिली मोठ्या प्रमाणांत चालू लागली आणि हायकोर्टांतील प्रमुख वकिलांत त्यांची गणना व्हावयास लागली. त्या काळीं माझे वडील कानपूर व अलाहाबाद येथील शाळ-कॉलेजांत शिक्षण घेत होते. सुरुवातीला त्यांनीं फक्त पर्शियन आणि आरबी भाषांचाच अभ्यास केला आणि सुमारें तेरा-चौदाव्या वर्षीं त्यांच्या इंग्रजी शिक्षणास प्रारंभ झाला. पण तेवढ्या वयांतहि पर्शियन भाषेत त्यांनीं बरेंच प्रावीण्य मिळविलें होतें आणि अरबी-शीहि त्यांचा परिचय झाला होता. या अध्ययनामुळें त्यांच्याहून वयानें पुष्कळच मोठीं माणसेसुद्धां त्यांच्याबद्दल आदरभाव दर्शवीत असत. लहानपणीं इतकें पांडित्य संपादन केले असले, तरी शाळ-कॉलेजांतल्या खोज्या व ब्राह्मणपणा यांमुळेच माझ्या वडिलांची विद्यार्थीदशा विशेष गाजली. आदर्श विद्यार्थी असे त्यांना म्हणतांच येणार नाही. अभ्यासापेक्षा खेळकडे आणि नित्य नवा वृद्धपणा करण्याकडेच त्यांचे लक्ष अधिक असे. कॉलेजांतल्या पुंड विद्यार्थ्यांचे ते म्होरके समजले जात. त्या

कार्ळी मुंबई, कलकत्ता यांसारखी फार मोठी शहरे सोडून दिल्ली, तर इतर ठिकाणच्या हिंदी लोकांत पाश्चात्य कपडे अगर रीतिरिवाज यांचा सामान्यतः प्रचार झालेला नव्हता; पण माझ्या वडिलांनी त्या काळांत देखील पाश्चात्य वळण उचललें होतें. त्यांची वृत्ति जरा अवखळ होती हें खरें; पण इंग्रज अध्यापकांचा त्यांच्यावर लोभ असे. त्यांनी माझ्या वडिलांची अनेक वेळां पेचांतून सोडवणूक केली. त्यांच्या अंगच्या तेजस्त्रतेवर प्रोफेसर खूष असत. बुद्धीची देणगी चांगली असल्यामुळें जरा नेट लावून अभ्यास केला, कीं वर्गांत त्यांची चांगली प्रगति दिसून येई. कित्येक वर्षांनंतर त्यांच्या प्रोफेसरांपैकी मि. हारिसन यांच्यासंबंधी आमच्यापाशी वडील पुष्कळ वेळां मोठ्या स्नेहभावानें बोलत असत. मि. हारिसन हे अलाहाबादच्या मूर सेंट्रल कॉलेजचे मुख्य अध्यापक होते. त्यांचें एक पत्र माझ्या वडिलांनीं आपल्या विद्यार्थी-दशोपासून जतन करून ठेविले होतें.

विश्वविद्यालयाच्या अनेक परीक्षांतून ते उत्तीर्ण झाले; पण विशेष असे कोठेच झळकले नाहीत. नंतर ते शेवटच्या म्हणजे बी. ए.च्या परीक्षेला बसले. परीक्षेसाठीं विशेष अभ्यास करण्याची तसदी त्यांनीं घेतली नव्हती आणि पहिली प्रश्नपत्रिका लिहिल्यावर तर त्यांची अगदींच निराशा झाली. आरंभालाच मक्षिकापात झाला असे मनानें घेतल्यावर पास होण्याची अपेक्षाच उरली नाही. तेव्हां परीक्षेवर बहिष्कार घालण्याचे ठरवून परीक्षेच्या मंडपाऐवजीं आश्रयाच्या ताजमहालांतच त्यांनीं वेळ घालविला. (त्या वेळीं विश्वविद्यालयाच्या परीक्षा आश्रयास होत असत.) अध्यापकांनीं त्यांना बोलावून घेऊन पहिल्या प्रश्नपत्रिकेचीं उत्तरे व्यवस्थित लिहिलीं असतां नंतरच्या प्रश्नपत्रिका न लिहिल्यांत तुम्हीं मूर्खपणा केलात अशी कडक कान-उघाडणी केली. तथापि माझ्या वडिलांचा विश्वविद्यालयीन आयुष्यक्रम तेथेंच खलास झाला हें खरें. बी. ए.ची पदवी त्यांनीं कधींच घेतली नाही.

आयुष्यांत बरकत मिळवावी आणि एकाद्या धंद्यांत आपले बस्तान नीट बसवावें अशी उत्कट त्यांना लागली होती. ज्यांत बुद्धिमत्तेची चमक दाखवितां येईल अशी पैसा कमावतां येईल असा धंदा हिंदुस्थानांत त्या वेळीं एकच होता. तो म्हणजे वकिलीचा. साहजिकच माझ्या वडिलांनीं वकिलीकडे जाण्याचें ठरविलें. शिवाय घरचें उदाहरण डोळ्यांसमोर होतेच. ते हायकोर्ट वकिलीच्या परीक्षेला बसले, आणि तीत नुसते पास झाले नाहीत, तर त्यांनीं पहिला नंबर पटकावून एक सुवर्णपदकहि मिळविलें. मग त्यांच्या मनाजोगा धंदा त्यांना सांपडला म्हणा किंवा आपण निषड केलेल्या धंद्यांत यशस्वी होण्याचा निर्धारच त्यांनीं केला होता असें म्हणा.

कानपूरच्या जिल्हा कोर्टांत त्यांनीं वकिलीला प्रारंभ केला. मनांत यशाची ईर्षा असल्यामुळे त्यांनीं अंग मोडून काम केले आणि लवकरच त्यांचा चांगला जम बसला. तथापि खेळ आणि करमणुकीचीं व मनोरंजनाचीं इतर साधने यांकडची. त्यांची ओढ कायमच होती. त्यामुळे कांहीं वेळ त्यांत खर्च होई. कुस्त्यांच्या

दंगलीची त्यांना विशेष आवड होती. त्या काळीं जाहीर कुस्त्यांविषयीं कानपूर शहराची ख्याति होती.

सुरुवातीचे धडे कानपूरला तीन वर्षे घेतल्यावर माझे वडील अलाहाबाद येथें हायकोर्टांत वकिली करण्यासाठीं आले. त्यानंतर थोड्याच वर्षांनीं त्यांचे थोरले बंधु पंडित नंदलाल हे एकाएकीं वारले. माझ्या वडिलांच्या माथ्यावर ही आकाशींची कुन्हाडच कोसळली; जवळजवळ पितृस्थानीं असलेल्या प्रेमळ भावाच्या सहवासास ते स्वतः अतरले आणि कुटुंबांतला कर्ता आणि मुख्य कमावता पुरुषहि नाहींसा झाला. त्यामुळें एवढ्या मोठ्या कुटुंबाचा ससारगाडा चालवण्याची जबाबदारी तरुणपर्णीच माझ्या वडिलांच्या शिरावर पडली.

यापुढें आपल्या धंद्यांत ते अगदीं गहून गेले. यशस्वी व्हावयाचें ही प्रतिज्ञा. कित्येक महिनेपर्यंत इतर सर्व गोष्टींशीं असलेला संबंध त्यांनीं तोडून टाकला. काकांकडचीं बहुतेक वकीलपत्रें त्यांच्याकडे येऊन तीं कामें त्यांनीं व्यवस्थितपणें चालवल्याकारणानें वकिलीच्या धंद्यांत प्रवीण होण्याची जी त्यांची मनीषा ती लवकरच पूर्ण झाली. यशामागोमाग अधिक काम व अधिक पैसाहि त्यांच्यापार्शीं आला व तरुण वयांतच यशस्वी वकील असा त्यांचा बोलबाला झाला. पण हा मान मिळविण्यासाठीं त्यांना किंमतहि तशीच द्यावी लागली. खाजगी अथवा सार्वजनिक कोणत्याच इतर कामासाठीं त्यांना वेळ सांपडेनासा झाला. सणावाराचे आणि सुटीचे सगळेच दिवस वकिलीच्या चरणीं वाहिलेले होते. इंग्रजी शिकलेल्या मध्यमवर्गीयांचें म्हणजे पांढरपेशांचें लक्ष नुकतेच काँग्रेसकडे जाऊं लागलें होते. काँग्रेसच्या कांहीं अधिवेशनांस वडील हजर राहत आणि तिच्याबद्दल वैचारिक निष्ठाहि दाखवीत. पण काँग्रेसच्या कामांत ते फारसे मन घालीत नसत. धंद्यांतच ते गुंतून पडलेले होते. शिवाय सार्वजनिक कार्य आणि राजकारण आपणाला कितपत जमेल याचीहि त्यांना शका वाटत असावी; कारण त्यांनी तोंपावेतो ह्या बाबींकडे विशेष लक्ष दिलेलें नव्हतें आणि त्याबद्दलची माहितीहि त्यांना फारच थोडी होती. शिवाय जेथे आपणाला दुय्यम दर्जाचे काम पत्करावे लागेल, अशा कोणत्याहि चळवळींत अगर संघटनेंत भाग घेण्याची त्यांची इच्छा नसे. बालपणची आणि तरुणपणची चढेल वृत्ति बाह्यात्कारी थंडावल्यासारखी दिसत असली, तरी सत्ताभिलाषेंत तिचे रूपांतर झाले होतें, इतकेंच. तिच्या जोरावर वकिलीच्या धंद्यांत ते यशस्वी झाले, आणि अधिकच स्वाभिमानी आणि स्वावलंबी बनले. खडाजंगीची, अडचणीवर मात करण्याची त्यांना फार आवड. असें असूनहि त्यांनीं त्या काळीं राजकीय क्षेत्रांत पाऊल टाकण्याचें टाळलें याचें नवल वाटतें; राष्ट्रीय सभेच्या तेव्हांच्या राजकारणांत चढाईचें वातावरण फारच थोडें होतें; तथापि राजकारणाचे मार्ग नवे आणि धंद्याच्या कामाचा रगाडा फार; त्यामुळें त्यांनीं राजकारणांत लक्ष घातलें नसावें. यशःसोपानावरील त्यांची पक्कड आतां चांगली

घट बसली होती आणि कोणाच्या मेहेरबानीने नव्हे, व त्यांच्या समजुतीप्रमाणे दुसऱ्या कोणाची चाकरी करूनहि नव्हे, तर स्वतःच्या महत्त्वाकांक्षेच्या आणि बुद्धीच्या बळावर त्या सोपानाच्या एकाहून एक उंच पायरीवर ते पाऊल टाकित चालले होते.

राष्ट्रीय वृत्तीची व्याख्या अगदी कांटेतोलपणे केली नाही, तर ते राष्ट्रीय वृत्तीचे होते असे म्हटले पाहिजे; परंतु इंग्रज लोक व त्यांचे रीतिरिवाज यांचे ते कौतुक करित. आपल्या देशबांधवांचा अधःपात झालेला असून, पारतंत्र्याची बक्षिणी मिळाली ती त्यांच्या लायकीला अनुरूप अशीच मिळाली, अशा त्यांची कल्पना होती. आणि कांहींहि न करतां नुसती बडबड करित राहणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांबद्दलच्या तुच्छतेची छटाहि त्यांच्या अन्तःकरणात दिसून येई. परंतु बडबडण्याव्यतिरिक्त त्यांनी काय करावे हे खुद्द वडिलांनाहि सांगतां आले नसतें. स्वतःच्या यशाविषयी वाटणाऱ्या अभिमानामुळे त्यांच्या डोक्यांत असाहि विचार येत असात्रा कीं राजकारणांत वावरणारे सगळेच नव्हे, पण बरेचजण ससारांत फजित झाले म्हणून राजकारणांत घुसले आहेत.

सारख्या फुगत चाललेल्या मिळकतीवरोबर आमच्या राहणीतहि पालट होत गेला; कारण वाढत्या उत्पन्नापाठोपाठ वाढता खर्च हा आलाच. हवा तेव्हां आणि हवा तेवढा पैसा मिळविण्याची ऐपत अंगी असतांना पैसा सांठवणे म्हणजे आपल्या अंगच्या ऐपतीची अवहेलना करण्याप्रमाणे आहे अशी माझ्या वडिलांची कल्पना होती. खेळाडू वृत्ति आणि हरत-हैचे भोगविलास चाखण्याची आवड यांची गट्टी जमल्यावर खिशांतले पैसे बाहेर निघण्याला कोणताच प्रत्यवाय उरला नाही. आमची राहणी अधिकाधिक पाश्चात्य वळणावर जाऊ लागली.

माझ्या लहानपणी* आमचे घर हे अशा प्रकारचे होते.

* माझा जन्म अलाहाबाद येथे १४ नोव्हेंबर १८८९ रोजी झाला; तिथि मार्गशीर्ष वद्य ७, संवत् १९४६.

बालपण

ध काश्कीचे प्रमग अथवा दुसऱ्या कांहीं उलाढाली माझ्या आयुष्यांत घडल्या नाहीत. आयुष्याचा प्रवाह अगदी संथपणें वाहत होता. माझी चुलत भावडें मोटमोठ्या गोष्टी बोलत त्या सगळ्याच मला नेहमीं समजत नसत. पण मी त्या लक्षपूर्वक ऐकत असे. इंग्रजांच्या उद्दाम स्वभावाविषयी आणि अपमानकारक वर्तणुकाविषयीहि पुष्कळ वेळा बोलणी चालत आणि मूग गिळून न बसतां प्रत्येक हिंदी मनुष्याने याचा छातीठोकपणें प्रतिकार केला पाहिजे असेहि मत प्रदर्शित होत असे. इंग्रज व हिंदी लोकांमधील झगड्यांची उदाहरणे नेहमीं घडत आणि त्यावर मोकळेपणानें चर्चाहि चाले. इंग्रज माणसानें हिंदी मनुष्याचा खून केला तर त्याच्याच जातीच्या पचांनी त्याला निर्दोषी ठरवून सोडावे हा कटु अनुभव तर वारवार येत असे. आगगाडींत युरोपियनांकरितां डबे राखून ठेवण्यांत येत. गाडींत चेगराचेगरी होईल इतकी जरी गर्दी झाली—आणि अशा गर्दी नेहमीं होतच असे—तरी राखीव डब्यांत हिंदी इसमानें पाऊल टाकणे म्हणजे पाप होतें; मग ते अगदीं मोकळे का असेनात डबा राखीव नसला, तरी त्याचाहि तावा इंग्रज माणूस बळकावून बसे आणि हिंदी इसमास आंत येण्यास तो खुशाल मज्जाव करी. सार्वजनिक वागांतून व इतर जागी युरोपियनांसाठीं बाके व खुर्च्या राखून ठेवण्यांत येत. अशा उद्दामपणे वागणाऱ्या राज्यकर्त्यांचा मला मनस्वी सताप येई आणि एकाद्या हिंदी इसमानें टोशास टोसा लगावल्याचें समजलें की मला आनंद होत असे. असेहि प्रसंग कधीं कधीं येत कीं माझ्या चुलत भावडांपैकीं अगर त्यांच्या मित्रांपैकींच एकादा अशा वैयक्तिक गुद्दगुद्दींत सांपडे. मग मात्र साहजिकच आमच्या भावना उसळून येत असत. माझा एक चुलत भाऊ आमच्या सर्व कुटुंबांत दांडगा होता. एकाद्या इंग्रजाबरोबर किंवा त्याहूनहि राज्यकर्त्यांशीं आपण किती एकजीव झालेले आहोत याचें लोकांत प्रदर्शन व्हावे म्हणून इंग्रज अविकाऱ्यापेक्षां अगर व्यापारपेक्षांहि अधिक अरेरावी करणाऱ्या युरोपियनाबरोबर भांडण उकरून काढण्याची त्याला भारी होस वाटे. असलीं भांडणे बहुधा आगगाडीच्या प्रवासांत व्हावयाचीं.

परकीय राज्यकर्त्यांची राजवट आणि वर्तणूक यांची मला फार चीड येई; पण वैयक्तिक इंग्रज माणसाबद्दल माझ्या मनांत द्वेषभाव उपजल्याचें मला तरी आठवत नाही. इंग्रज बाया माझ्या शिक्षणसंगोपनासाठीं ठेवण्यांत आलेल्या होत्या आणि कधीं कधीं माझ्या वडिलाकडे त्यांचे इंग्रज स्नेही भेटावयास येत असत. इंग्रजां-विषयीं माझ्या मनांत आदरभावच होता.

सायंकाळीं बहुधा खूपच मित्रमंडळी वडिलांना भेटण्यासाठीं येत आणि दिवस-भरच्या दगदगीनंतर जरा आराम करण्याच्या मनोवृत्तीत ते असले, कीं त्यांच्या तिमजली हसण्यानें आमचें घर दणाणून जात असे. त्यांचें हंसणें सर्व अलाहाबादेत प्रसिद्ध होतें. क्वचित् प्रसंगीं पडद्याआडून मी वडिलांकडे आणि त्यांच्या मित्र-परिवाराकडे दृष्टि टाकीत असें. हेतु हा कीं, हीं बर्दी प्रस्थे एकमेकांशीं बोलतात तरी काय, तें समजलें तर पाहावें. टेहळणी करतांना मी पकडला गेलों, तर मला बाहेर खेंचण्यांत येई आणि भीतीनें गांगरलेल्या स्थितीतच वडिलांच्या मांडीवर थोडा वेळ मला बसविण्यांत येई. एकदां मी त्यांना कोणतें तरी लाल मद्य पितांना पाहिलें. व्हिस्की माझ्या परिचयाची होती; कारण ती पीत असतांना वडिलांना व त्यांच्या मित्रांना मी पाहिलेलें होतें. परंतु हे नवें लाल लाल पेय पाहून मला फार भीति वाटली आणि बाबा रक्त पीत आहेत असे सांगण्यासाठीं मी आईकडे धांवतच गेलों !

वडिलांबद्दल मला निस्सीम आदर होता. ते म्हणजे शक्ति, शौर्य आणि बुद्धिमत्ता यांचे साक्षात् पुतळे आहेत अशी मझी कल्पना असे. मी पाहिलेल्या लोकांपेक्षां ते मला कितीतरी श्रेष्ठ असे वाटत. मनांतल्या मनांत दडवून ठेवलेली माझी आशा म्हणजे मोठेपणीं मी वडिलांप्रमाणें व्हावे. त्यांच्याबद्दल मला अतिशय आदर व प्रेम वाटे; पण त्याचबरोबर त्यांची मला भीतिहि वाटे. नोकरांचाकरांवर डाफरतांना मी त्यांना पाहिलें होते. त्या वेळीं ते भारी उग्र दिसत आणि माझे शरीर भीतीनें कांपूं लागे. नोकराकरांना वागविण्याच्या त्यांच्या तऱ्हेबद्दल मला वाटणाऱ्या सतापाचीहि त्यांत कधीकधी भर पडत असे. त्यांचा राग खरोखरच भयकर होता, आणि नंतरच्या काळांतहि त्यांच्या रागाची बरोबरी करील असा सतापी माणूस माझ्या पाहण्यांत आलेला नाही. पण सुदैवानें माझ्या वडिलांची विनोदबुद्धि मोठी जागृत होती व त्यांच्या इच्छाशक्तीचे बळहि दांडगें होते. त्यामुळे बहुतेक प्रसंगीं ते आपला क्रोध आवरीत असत. जसजसे त्यांचें वय होत गेले, तसतसा त्यांचा सयमहि वाढला आणि पूर्वीप्रमाणें शकराचा तृतीय नेत्र उघडण्याचे प्रसंग फारच क्वचित् येऊ लागले.

माझ्या अगदीं पहिल्या पहिल्या आठवणींपैकीं एक आठवण त्यांच्या रागासबर्धींचीच आहे. कारण मीच त्यांत होरपळून निघालों होतो. मी तेव्हां पांच सहा वर्षांचा असेन. एक दिवस मला त्यांच्या कचेरीतील टेबलावर दोन फाउन्टन पेनें आढळलीं. हावरेपणानें मी त्यांच्याकडे पाहत राहिलों. मनांत विचार आला कीं वडिलांना एकाच वेळीं दोन फाउन्टन पेनें लागण्याचा कांहीं संभव नाही. म्हणून मी त्यांतलें एक पेन लांबवले. नंतर मला कळून आले कीं गहाळ फाउन्टनपेनचा तपास मोठ्या कसोशीनें चाललेला आहे. माझ्या हातून घडलेल्या कृत्याच्या विचाराने मी अगदीं भेदरून गेलो, पण मी कबूल झालों नाही. शेवटीं पेन सांपडलें आणि माझा गुन्हा सर्वांना जाहीर झाला. वडील सतापाने लाल झाले आणि त्यांनीं मला यथास्थित

चोप दिला. मानहानीमुळे वाटणाऱ्या शरमेने आणि माराच्या दुःखाने अगदी मूढ बनून मी आईला जाऊन बिलगलों. मग किती दिवस तरी माराने हुळहुळ्या झालेल्या आणि भीतीने थरथरणाऱ्या माझ्या लहानग्या शरीरावर मलमपट्ट्या चालल्या होत्या !

या शिक्षेबद्दल मी वडिलांवर आक्स धरलेला मला आठवत नाही. झाली ती शिक्षा जरा कडक, पण योग्य झाली असें मला वाटलें असावें. परंतु वडिलांबद्दल वाटणारें प्रेम व आदर हीं जरी पूर्वीप्रमाणेच कायम होतीं, तरी त्यांत भीतीचा अश आला. आईविषयीं मात्र तसें नव्हतें. तिची भीति मला मुर्खीच वाटत नसे; कारण माझी खात्रीच असे, कीं मीं कांहीं केलें तरी ती गयच करणार. माझ्यावर तिचें निरतिशय आणि अखण्ड प्रेम असल्यामुळे मीच तिच्यावर डोळे वटारीत असें ! वडिलांपेक्षां तिच्याशींच माझा संबंध फार येई, त्यामुळेहि मला तीच अधिक जवळची वाटे. आणि ज्या गोष्टी वडिलांपाशीं बोलव्यात असें स्वप्नांतहि वाटणार नाही, त्या तिच्यापाशीं मी बोलत असें. ती नाजुक ठेंगण्या बांध्याची अशी होती. मी लवकरच तिच्याइतका उच झालों, तेव्हां मी तिच्याबरोवरीचा आहे असे मला वाटूं लागले ! तिच्या सौंदर्याचा मला अभिमान वाटे, आणि तिच्या असाधारण सुंदर आणि चिमुकल्या हातापायांकडे पाहिलें, कीं मला आनंद होई. तिच्यांतले कादमीरी रक्त अद्यापि ताजें होतें. कारण तिच्या माहेरच्या मडळींनीं कादमीरी सोडल्याला साऱ्या दोनच पिढ्या लोटल्या होत्या.

लहानपणीं माझ्या विश्वासाचें दुसरें ठिकाण म्हणजे माझ्या वडिलांचे शिक्षक मुनशी मुबारक अली. बदाउन येथील एका सुखवस्तु कुटुंबापैकीं ते एक गृहस्थ होते. १८५७ सालच्या वडांत त्या घराण्याची धूळधाण झाली. दुःखानुभवामुळे त्यांचा स्वभाव सौम्य झाला होता. ते सर्वांशींच आणि विशेषतः मुलांशीं मोठ्या ममताळूपणाने वागत. मी अडचणींत सांपडलों अगर माझे मन कष्टी झालें, कीं मला त्यांच्यापाशीं हटकून आसरा मिळावयाचाच. त्यांची भव्य मूर्ति व पांढरी शुभ्र दाढी पाहिली, कीं मला वाटे हे बहुत पुरातन गृहस्थ असावेत; यांच्यापाशीं जुन्या विद्येचा भरपूर सांठा असला पाहिजे. मी त्यांना अगदीं बिलगून बसें आणि अरेबिअन नाइट्समधल्या अगर दुसऱ्या पुस्तकांतल्या गोष्टी अथवा १८५७-५८ सालच्या प्रसंगांचीं वर्णनें ते सांगू लागले, कीं मी आश्चर्यचकित दृष्टीने तासून तास ऐकत राहत असे. नंतर कित्येक वर्षांनीं मी मोठा झाल्यावर “मुनशीजी” वारले. त्यांची स्मृति मात्र मी मोठ्या प्रेमाने एकाद्या ठेव्याप्रमाणे अद्यापि जतन केलेली आहे.

हिंदु पुराणें, रामायण-महाभारतासारखीं महाकाव्यें यांतल्या कथाहि माझी आई अगर काकू मला सांगत, त्या मी ऐकल्या होत्या. माझी काकू म्हणजे पंडित नंद-लालांची पत्नी. हिंदु पुराणप्रथांचें तिचें वाचन गाढ होतें. आणि त्यांतल्या गोष्टींचा तिच्याजवळ अपरपार सग्रह झाला होता; त्यामुळे हिंदी पुराणें आणि आख्यायिका यांच्याबद्दल मलाहि बरेच ज्ञान झाले.

धर्माविपर्ययींच्या माझ्या कल्पना फारच अंधुक होत्या. पण मला वाटे कीं धर्म म्हणजे बायकांचे खाते ! माझे वडील आणि माझीं थोरलीं चुलत भावडें तर धर्माची टरच करीत. त्याचा गभीरपणे विचार करण्यास ते कधीच तयार नसत. कुटुंबांतल्या यकांचीं अनेक प्रकारचीं व्रतवैकल्यें आणि पूजाआर्चा चालत, तेव्हां कुटुंबांतल्या वडीलवाऱ्या पुरुष मंडळींच्या वेपवाईची नक्कल करण्याचा मी जरी थोडाफार प्रयत्न करीत असलों, तरी मला त्यांत मौज वाटे. आईबरोबर अथवा काकूबरोबर मी केव्हां केव्हां गगेवर स्नानासहि जात असें. कधीं अलाहाबादेतल्या, बनारसमधल्या अथवा इतर ठिकाणच्या देवळांतूनहि आम्ही जात होतो; तर कधीं धार्मिक म्हणून प्रसिद्ध असलेल्या एकाद्या सन्याशाच्या दर्शनालाहि बाहेर पडत होतो. पण या सर्वांचा माझ्या मनावर फारच थोडा परिणाम घडला.

याशिवाय मोठाले सण येत. होळी आली, कीं सर्व शहरांत नाचरंगाचें वातावरण पसरे आणि एकमेकांवर पिचक्यांनीं पाणी उडवण्याची आम्हांला मुभा मिळत असे. दिवाळी आली, कीं सर्व घरांवरून हजारां पणत्यांतून मंद ज्योती उजळल्या जात. जन्माष्टमीला बंदीशाळेत मध्यरात्री जन्मास आलेल्या कृष्णाचा उत्सव साजरा होई. (रात्री त्या घटकेपर्यंत जागत राहणें मात्र आम्हांला मोठें कठिण काम वाटत असे) दसरा आणि रामलीला सुरू झाल्या, कीं सोंगे आणि मिरवणुकी निघत आणि त्यांतून रामचंद्राच्या कथांचा पुनरुच्चार होई; लकाविजय दाखवीत, तो पाहण्यास हजारां लोक लोटत असत. मोहरमची मिरवणूक पाहण्यासहि सर्व मुले जात. दूरच्या अरबस्थानांत हसन-हुसेनवर ओढवलेले करुण प्रसंग या मिरवणुकींत साजरे करीत असत. ईदचे दिवस आले, कीं मुनशीजी उत्तम कपडे घालून मोठ्या मशिदींत प्रार्थनेकरतां जात आणि मी त्यांच्या घरीं जाऊन गोड गोड पदार्थांवर ताव मारीत असे. रक्षाबधन, भाऊबीज वगैरेसारखे हिंदु पंचांगांतले लहान-सहान सण तर सारखे येतच असत.

आमच्या घराण्यांत आणि इतर कादमीरी कुटुंबांत कांहीं असे खास सण साजरे होत कीं जे इतर हिंदूंत पाळण्याची चाल नव्हती. सवत् वर्षमानानुसार येणारा नवरोज किंवा वर्षप्रतिपदा हा यांपैकीं मुख्य सण. आमचा हा खास सण असे. त्या दिवशीं घरांतील सर्व माणसें नवे पोशाख करीत आणि लहान मुलांना देणगी म्हणून थोडे पैसेहि देत.

पण या सर्व समारंभांत वर्षाकाठीं एकदांच येणाऱ्या एका समारंभाची मला विशेष आवड वाटे. कारण त्यांत मुख्य ठिकाणीं माझी योजना होत असे. तो समारंभ म्हणजे माझा वाढदिवस. त्या दिवशीं माझी फार गडबड उडायची ! अगदीं सकाळींच मला एका भल्या मोठ्या ताजव्यांत बसवीत व दुसऱ्या ताजव्यांत गव्हाच्या मोटल्या आणि इतर कांहीं जिन्नस घालून माझे वजन करण्यांत येत असे. नंतर ते जिन्नस गोरगरिबांना वांटून टाकीत. तुला झाली कीं मी नवा पोषाख चढवीत असं. मग मला,

देणग्या व बक्षिसें मिळत. उपरान्त भोजनाचा थाट उडे. या प्रसंगी माझी मिजास म्हणजे राजाची ! माझे मुख्य तक्रार एवढीच होती कीं माझा वाढदिवस फार अतरा-अंतरानें येतो ! माझे वाढदिवस अधिक वेळ करण्यांत यावेत अशी चळवळ देखील मीं सुरू केली होती ! वाढदिवस हे वाढत्या वयाची जाणीव करून देणारे दिवस म्हणून जेव्हां अप्रिय वाटूं लागतील असा एक काळ येणार आहे, याची मला तेव्हां कल्पना येत नसे.

कधीं कधीं चुलतभावंडांच्या किंवा दुसऱ्या एकाद्या नातेवाईकाच्या अथवा मित्राच्या लग्नासाठीं सगळें कुटुंबच्या कुटुंब आगगाडीने लांबच्या शहरां जात असे. अशा प्रवासांत आम्हां मुलांची चंगळ होई. कारण लग्नाकार्यांत शिस्तीचे बंद दिले सुटत आणि सर्व घरभर आमचा धिंगाणा चालू राही. जानोशाच्या जागीं बहुधा अनेक कुटुंबे दाटीवाटीने राहत. त्यामुळें तेंथें मुलांमुलींचा मोठा मेळच जमावयाचा. अन्ना प्रसंगीं मात्र माझी एकलकोडेपणाची तक्रार दूर होई आणि खेळवयाची आणि खोड्या करण्याची हौस मनसोक्त भागवितां येई. क्वचित् प्रसंगीं फार दगा झाला कीं वडील माणसें जरा डोळे वटारीत.

हिंदी लोकांच्या लग्नात उधळमाधळ व नासधूस फार होते म्हणून त्यांचा यथेच्छ निषेध झालेला आहे. योग्यच आहे तो. नासधूस दृष्टीआड केली, तरी लग्नसमारंभांतून होणारा कलाहीन आणि रुचिहीन थाटमाट पाहिला कीं मन खट्टू होते. (याला कांहीं अपवाद आहेत हे सांगणे नलगे.) या सर्वाला मध्यमवर्ग खराखुरा जबाबदार आहे. कर्जाचा बोजा पाठीवर लादून घेऊन गरीबहि उधळ-माधळ करतात, नाहीं असें नाहीं; पण सामाजिक चालीरीतींमुळें त्यांना दारिद्र्य येतें असें म्हणणें म्हणजे मूर्खपणाची कमाल आहे. त्यांचें जीवन पराकाष्ठेचे रूक्ष आणि कंटाळवाणें असतें याचा आपणांला विसर पडतो. कधींकाळीं लग्नकार्य उड्डवळें म्हणजे त्यांच्या अतुषंगानें जें काय खाणेंपिणें, गाणेंबजावणें होईल तेच त्यांच्या काबाडकऱ्याच्या व नीरस अशा जीवनरूपी ओसाडीतलें विसाव्याचे स्थान; ससाराच्या गाड्यापासून आणि पै-पैशांच्या हरघडीच्या कटकटीपासून सुटका व्हावयाची म्हणजे तेव्हांच. हसण्याबागडण्याची संधि ज्यांना फारशी मिळतच नाहीं, त्यांना हेहि समाधान मिळूं नये असें म्हणण्याइतकें निःशुभ कोण असेल ? नासधूस जरूर कमी करा, उधळमाधळ (विचारी दरिद्री जनता जी थोडीफार खुलावट करित असते तिला उद्देशून हे अगडबंब पण अर्थशून्य शब्द वापरण्यांत काय हंशील आहे ?) जरूर बन्द करा, पण त्यांचें जीवन आहे त्यापेक्षां मात्र विटकें आणि बेचक्र होतां कामा नये.

मध्यमवर्गाची स्थिति देखील अशीच आहे. उधळपट्टीचा विचार क्षणभर वाजूस सारला तर असे दिसून येईल कीं अशा लग्नाच्या प्रसंगानेंच लांबचें गणगोत आणि दूरावलेली मित्रमंडळी कित्येक वर्षांनीं एकत्र जमतात, आणि लग्न म्हणजे संबंध दृढतर करणारा सामाजिक समारंभ होतो. हिंदुस्थान म्हणजे अफाट देश. त्यामुळें

जवळच्या मित्रांना भेटणें देखील सोपें काम नाहीं. मग पुष्कळांनीं एकत्र जमणें म्हणजे दुरापास्तच. म्हणूनच लग्नसमारंभ इतके लोकप्रिय झाले आहेत. त्यांच्या तोडीचे आणि सामाजिक संबंध वाढवण्याच्या दृष्टीनें आतां अनेक दृष्टींनीं त्यांच्याहून सरस असे समारंभ म्हणजे राजकीय सभा, परिषदा, आणि काँग्रेस.

इतर हिंदी लोकांहून, विशेषतः उत्तर हिंदुस्थानी लोकांहून काश्मीरी लोकांना एक मोठी सवलत आहे. ती अशी कीं त्यांच्यात्यांच्यांत पडदापद्धति पाळण्यांत येत नाहीं. काश्मीरचे डोंगर सोडून ते सपाटीवर आले, तेव्हां त्यांना पडद्याची चाल आढळून आली आणि त्यांनींही ती स्वीकारली. परंतु ती अंशतः, व तीसुद्धां काश्मीरी लोकांहून इतरांशीं व्यवहारसंबंध येईल तेवढ्यापुरतीच. काश्मीरी लोक जेथें जेथें राहत, तेथें तेथें पडदा-पद्धति म्हणजे सामाजिक प्रतिष्ठेची निदर्शक समजली जात असे. परंतु आपसांत काश्मीरी स्त्रीपुरुष पूर्वींप्रमाणें खुलेपणानें वागत आणि कोणाहि काश्मीरी माणसाला काश्मीरी कुटुंबांत मोकळेपणानें वावरतां येत असे. समाराधनेच्या अथवा सणाच्या दिवशीं काश्मीरी स्त्री-पुरुष परस्परांस भेटत आणि एकत्र उठत-बसत; पुष्कळां बायका मात्र आपला गुंजवला करून निराळ्या बसत. मुलगे-मुली हीं एकमेकांशीं साधारणतः बरोबरीच्या नात्यानेंच वागत. अर्थात् सध्यां पाश्चात्य देशांत आढळणारें स्वातंत्र्य त्यांना मिळत नसे.

या प्रकारें माझे बालपणचे दिवस गेले. कधीं कधीं कौटुंबिक कुरबुरी होत. मोठ्या कुटुंबांत त्या टाळणेंहि शक्य नसतें. अशा तऱ्हेची जरा अधिक भडकल्या कीं त्या माझे वडिलांचे कानावर जात, मग ते रागावत आणि बायकांच्या कोत्या बुद्धीमुळे अशा गोष्टी घडतात असें त्यांच्या मनांत येई. नेमकें काय घडलें त्याचा मला उलगडा होत नसला, तरी कुटुंबांतलीं माणसे कडवटपणें बोलत आणि परस्परांचे तोंड चुकवतांना आढळून येत. त्यामुळें कोठें तरी घोडचूक झालेली आहे एवढें मला समजत असे. माझेहि मन वेचेंच होई. जेव्हा केव्हां वडील त्यांत मन घालीत, तेव्हां सगळ्यांचेंच धाबे दणाणून जाई.

त्या काळाचा एक लहानसा प्रसंग माझ्या विशेष लक्षांत राहिला आहे. तेव्हां मी बहुधा सात अथवा आठ वर्षांचा असेन. मी रोज घोडा फिरवण्यासाठीं जात असे. माझ्याबरोबर अलाहाबादच्या घोडदळ्यांपैकी एक स्वार देण्यांत येई. एके दिवशीं संध्याकाळीं मी घोड्यावरून पडलो आणि अर्धवट अरब अवलादीचा माझा सुदर घोडा रिकाम्या खोमीरानेंच धरीं आला. वडिलांकडे टेनिससाठीं लोक जमले होते, तेथें मोठी गडबड उडाली. खेळसाठीं जमलेले समस्त लोक निरनिराळ्या प्रकारच्या वाहनांत बसून माझ्या शोधासाठीं बाहेर पडले. एक मोठी मिरवणूकच निघाली म्हणा ना ! वाटेंतच ते मला भेटले, आणि मग माझे असे कौतुक झालें कीं मी जणुं कांहीं लढाईच मारून आलों होतो !

थिऑसॉफी

मी दहा वर्षांचा होतो तेव्हां आम्ही एका नव्या आणि खूप प्रशस्त घरांत राहावयास गेलों. वडिलांनीं त्या घराचे नांव “आनंद भवन” असें ठेविलें होतें. घराभोंवतीं खूप विस्तीर्ण उद्यान होतें. आणि पोहण्यासाठीं तलावहि होता. तेथे मला एकसारखे नवेनवे शोध लागत असल्यामुळें माझ्या उताऱ्याला अगदीं भरती आली होती. आणखी कांहीं इमारती जोडण्यांत येत होत्या. त्यामुळें खूपसे खणण्या-बांधण्याचे काम चाललें होते. काम करणाऱ्या मजुरांकडे लक्ष लावून पाहात बसण्यांत मला मजा वाटे.

घरांत प्रशस्त असा पोहण्याचा तलाव होता. मी लवकरच पोहण्यास शिकलों. पाण्यांत वरवर हात मारणें अगर पाण्याखाली बुडून पोहणें माझ्या चांगलें अग-वळणीं पडलें होते. कंटाळावाण्या उकाड्याच्या दिवसांत वाटेला तेव्हां आणि वाटेला तितक्या वेळां मी पाण्यांत डुंबत असे. सायकाळीं वडिलांचे पुष्कळ मित्र तलावावर येत. तलाव म्हणजे नवलपरीची गोष्ट होती आणि तलावावर व खुद्द घरांत विजेचे दिवे घेतले होते तेहि अलाहाबादेत अपूर्वाईचेच समजले जात. पोहणारांचा तांडा आला कीं मला फारच आनंद होई आणि पोहतां येत नसलेल्यांना पाण्यांत ढकलण्यांत आणि ओढण्यांत जी काय गंमत होती ती मुळीं औरच ! डॉ. तेजबहादुर सप्रू त्या वेळीं नव्यानेच अलाहाबादेत वकिली करूं लागले होते, त्यांची मला चांगलीच आठवण आहे. त्यांना मुळींच पोहतां येत नसे व पोहणें शिकण्याची त्यांची इच्छाहि नव्हती. पहिल्या पायरीवर पंधरा इंच पाण्यांत ते बसून राहत. दुसऱ्या पायरीवर जाण्यालाही ते तयार व्हायचे नाहीत आणि कोणी ओढूं लागला तर मोठमोठ्यानें ओरडायचे. माझ्या वडिलांचें पोहणेंहि यथायथाच होते. परंतु दांतओठ आंवळून मोठ्या प्रचंड प्रयासानें तलावाची एक बाजू ते पुरी करीत असत.

त्या वेळीं बोअर-युद्ध चालू होते त्याची मला गोडी लागली. माझी सर्व सहायुभूति बोअर लोकांच्या बाजूस होती. लाडाईचें वर्तमान कळावें म्हणून मी वृत्तपत्रे वाचूं लागलों. तथापि एका घरघुती गोष्टीत माझे चित्त रगून गेलें होते. मला एक बहीण झाली. प्रत्येकाला बहीण-भाऊ असतांना मला मात्र ते नसावेत याचे मला मनांतून फार वाईट वाटे. आतां आपल्याला एक तरी भाऊ अगर बहीण सत्तेची अशी मिळणार ह्या विचारानें माझा आनंद गगनांत मावेना. वडील त्या वेळीं युरोपांत होते. व्हराज्यांत उत्कंठेनें मी वाट पाहत उभा राहिलों होतों,

त्याची मला चांगली आठवण आहे. डॉक्टरांनी मला ही बातमी सांगितली आणि बहुधा विनोदानेच ते म्हणाले की मुलगा झाला नाही हें बरें झालें; त्यानें मिळकतीतला वांटा मागितला असता. असले अभद्र विचार माझ्या मनांत घेण्याइतका मी कोत्या बुद्धीचा आहे असें एकाद्याला वाटावें, ही गोष्ट माझ्या मनाला फार लागून राहिली आणि मला डॉक्टरांचा राग आला.

वडिलांच्या युरोपच्या प्रवासामुळें हिंदुस्थानांतल्या काश्मीरी ब्राह्मण समाजांत खळबळ उडाली. परत आल्यावर प्रायश्चित्त घेण्यास ते तयार होईनात. कांहीं वर्षांपूर्वीच पंडित बिशन नारायण धार नांवाचे काश्मीरी ब्राह्मण बॅरिस्टरीच्या परीक्षेसाठी विलायतेस गेले होते. हे पुढें काँग्रेसचे अध्यक्ष झाले. ते हिंदुस्थानांत आल्यावर जातींतल्या पुराणप्रिय लोकांनी त्यांच्यावर ग्रामण्य प्रकारलें व त्यांस बहिष्कृत केलें. तरी त्यांनी प्रायश्चित्तविधि उरकला होता. ह्या प्रकारामुळे जातींत साधारणपणें समान तोलाचे दोन तट पडले. पुष्कळ काश्मीरी तरुण नंतर युरोपांत अभ्यासासाठी गेले आणि परतल्यावर सुधारकांच्या गटांत सामील झाले. पण असे लोकहि मामुली प्रायश्चित्त घेतल्याशिवाय राहत नसत. हा विधि म्हणजे एक ढोंग होते आणि त्यांत धर्माचा काडीइतकाहि संबंध नव्हता. समाजाच्या मताला बाह्यात्कारी मान्यता दर्शविण्याचा तो प्रकार होता. एकदां प्रायश्चित्त उरकले कीं मग हवे तसे आचार-व्यवहार करण्यास, अब्राह्मणांत व अहिंदूत मिसळण्यास व त्यांच्याबरोबर जेवण्यास शुद्धीकृताला मोकळीक असे.

माझे वडील आणखी एक पाऊल पुढें गेले आणि ह्या बाह्यात्कारी आणि मामुली शुद्धीकरणाच्या प्रकारापुढें कोणत्याहि प्रकारें मान तुकवावयाची नाही असा त्यांनी निश्चय केला. वातावरण खूपच गरम झालें. त्याचे मुख्य कारण म्हणजे वडिलाची न्देलपणाची व बेपर्वाईची वृत्ति. अखेरीस पुष्कळसे काश्मीरी लोक वडिलांच्या गोटात येऊन मिळाले आणि तिसराच एक तट पडला. कांहीं वर्षांच्या अवधीत कल्पना बदलत गेल्यामुळें आणि जुने निर्बंध शिथिल झाल्यामुळें हे भिन्नभिन्न पक्ष एकमेकात विलीन झाले. अनेक काश्मीरी तरुण-तरुणींनी अभ्यासासाठी युरोप-अमेरिकेत प्रवास केला आहे; पण परत आल्यावर प्रायश्चित्त घेण्याचा प्रश्न आतां कोणीच काढित नाही. खाण्यापिण्यांतले विधिनियेध पार लयाला गेले आहेत. थोडे कांहीं उरले आहेत ते-मूठभर जुन्या लोकांत आणि त्यांतल्या त्यांत म्हाताच्या बायकांत. आतां काश्मीरी ब्राह्मणांव्यतिरिक्त लोकांशी, मुसलमानांशी, हिंदीतर लोकांशीहि सर्रहा सहभोजन होते. इतर लोकांशी वागतांनासुद्धां काश्मीरी लोक आतां पडदा वगैरे पाळीत नाहीत. १९३० सालच्या राजकीय चळवळीच्या धक्क्याने तर हें जुनें वळण पार कोलमडून पडलें. आंतरजातीय लग्ने मात्र अजून झालेलीं नाहीत. तथापि तीं अधिकाधिक प्रमाणांत होत आहेत. माझ्या एकाहि बहिणीचे पति काश्मीरी नाहीत; आमच्या कुटुंबांतली एका तरुणानें तर नुकताच एका हगेरिअन मुलीशीं विवाह केला आहे. आन्तर-

जातीय विवाहाला विरोध होतो त्याचें कारण धार्मिक नाही, तें बांशिक कारण आहे. काश्मीरी लोकांची अशी इच्छा असते की आपल्या जातीचे विशेष गुण जतन व्हावेत, आपल्या नाकाडोळ्यांची विशिष्ट आर्य ठेवण बिघडूं नये. हिंदी जनतेच्या सागरांत आपण मिसळलों, तर हें सर्व नष्ट होईल अशी त्यांना धास्ती वाटते.

मी ११ वर्षांचा असतांना माझ्यासाठीं एका नव्या शिक्षकांची योजना झाली. त्यांचें नांव फर्डिनंड टी. ब्रुक्स. त्यांच्या हवार्डी मला करण्यांत आलें. त्यांचे वडील आयरिश होते आणि त्यांची आई फ्रेंच अथवा बेल्जियम होती. ते निष्ठावन्त थिऑसॉफिस्ट होते. वेझंटबाईनीं त्यांची शिफारस माझ्या वडिलांकडे केली. ते जवळजवळ तीन वर्षे आमच्यापाशीं राहिले. त्यांची माझ्यावर बरीच छाप पडली. माझे त्या वेळेचे दुसरे शिक्षक म्हणजे मला हिंदी व संस्कृत शिकवणारे पंडित. बिचारा म्हातारा मला शिकवण्याचा खूप प्रयत्न करी. पण कित्येक वर्षे मेहनत घेऊनहि माझ्या पदरी त्याला फारसें ज्ञान बांधतां आलें नाही. मला प्राप्त झालेले ज्ञान इतकें अल्प होतें कीं हॅरो विद्यालयांत आत्मसात् केलेल्या अकटोविकट लॅटिन भाषेच्या ज्ञानार्शीच माझ्या संस्कृत ज्ञानाची तुलना करतां येईल ! दोष माझाच होता हे निःसशय. भाषा मला चटकून येत नाहीत आणि व्याकरण तर मला दृष्टीसमोर नको.

एफ्. टी. ब्रुक्सच्या सहवासाने मला वाचनाची गोडी लागली, आणि मीं किती तरी इंग्लिश पुस्तके वाचून काढलीं. अर्थात् त्या वाचनांत विशिष्ट हेतु असा कांहीं नव्हता. बालवाङ्मयांत आणि मुलांच्या वाङ्मयांत माझी बरीच प्रगति झाली. लुई करोलचीं पुस्तके मला भारी आवडत. “ जगल् युक् ” आणि “ किम् ” ह्या पुस्तकांचेंहि, तसेंच डॉन क्विक्झोटमधलीं गुस्ताव डोरेचीं चित्रे मला फार पसत पडलीं आणि नान्सेनच्या ‘ फार्देस्ट नॉर्थ ’ ह्या पुस्तकामुळें मला नवीन दुनिया पाहावयास सांपडली. स्कॉट, डिकन्स, थॅकरे वगैरेच्या कितीतरी कादंबऱ्या आणि एच्. जी. वेल्सच्या अद्भुत कथा मी वाचल्याचें स्मरतें. मार्क ट्वेन व शर्लाक होम्सच्या गोष्टीहि मी वाचल्या होत्या. “ झेंडा तुरुगांतील बन्दी ” या पुस्तकाने मला चटका लावला. जेरोम के. जेरोम चें ‘ थ्री मेन इन ए बोट ’ हे पुस्तक म्हणजे विनोदाचा अत्युत्कृष्ट नमुना असें मला वाटत असे. दु मोरिअरचें “ट्रिब्ली” व ‘ पीटर इबेटसन ’ हीं पुस्तकेहि मला चांगलीं आठवतात. काव्याची आवडहि माझ्यांत निर्माण झाली आणि ती आवड माझ्यांत बरेच बदल झाले असले, तरी अद्यापीहि थोड्या फार प्रमाणांत टिकून राहिली आहे.

विज्ञानशास्त्राचें दारहि ब्रुक्समुळें थोडें किलकिचे झाले. एक छोटीशी रसायनशाळा आम्हीं उभारली. तेथें पदार्थविज्ञान आणि रसायनशास्त्रांतले प्राथमिक प्रयोग करण्यांत माझा कितीतरी वेळ मोठया आनंदांत जात असे.

एफ्. टी. ब्रुक्स यांनीं माझ्यावर एका नवीनच विचारसरणीची छाप बसविली व तिचा माझ्या मनावर खोलवर परिणाम झाला. ही विचारसरणी म्हणजे थिऑ-

सॉफी. त्यांच्या खोलीत दर आठवड्याला थिऑसॉफिस्टांच्या सभा भरत त्यांना मी हजर राहत असं. हळूहळू थिऑसॉफिस्टांचे वाक्प्रचार आणि कल्पना मी उचलल्या. तेथे वेदान्त विषय निघे; पुनर्जन्म, स्वर्गीय आणि अपार्थिव देह, तेजोवलये व कर्मसिद्धांत यांचेबद्दल वादविवाद होत. मॅडम ब्लॅन्टस्की व इतर थिऑसॉफिस्टांच्या महान् प्रथांचा व त्याचबरोबर बुद्धधर्मीयांच्या धम्मपदांचा, पायथॅगोरस, अपलोनिअस, ज्याना वगैरे तत्त्ववेद्यांच्या व गूढवाद्यांच्या प्रथांचाहि उल्लेख होई. चॅम्पैकी पुष्कळसा भाग मला समजत नसे. पण बोलणें असं काहीं गूढतेनें भरलेले आणि आकर्षक वाटे कीं जगातील सर्व कोड्यांचा उलगडा येथें सांपडणार आहे अशी कल्पना होई ! त्याच काळीं धर्म आणि स्वलोक वगैरे गोष्टींचा बुद्धिपुरःसर आणि जाणतेपणाने मी प्रथम विचार करूं लागलों. विशेषतः हिंदुधर्माविषयीची माझी पूज्यबुद्धि फार वाढली; म्हणजे त्यांतल्या कर्मकांडाच्या अथवा याज्ञिकीच्या सोहळ्याबद्दल नव्हे, तर उपनिषदे आणि भगवद्गीता यांसारख्या श्रेष्ठ प्रथांबद्दलचा आदरभाव वाढला. त्यांतलीं तत्त्वे मला ग्रहण करतां आलीं नाहींत, तरी तीं मोठीं भव्य अशीं वाटत. स्वर्गीय देहासंबंधी मला स्वप्ने पडत आणि अंतराळांतून दूरपर्यंत मी उडत चाललों आहे असा भास होई. (कोणतेंहि साधन न वापरतां) हवेत उंच उडत राहण्याचीं स्वप्ने मला खूप वेळां पडलेलीं आहेत. कधीं कधीं तर तीं कमालीचीं वास्तविक आणि तपशीलवार अशीं असतात आणि भूभागाचा विस्तीर्ण चित्रपट माझ्या पायाखालीं पसरलेला दिसतो. फ्रॉइड वगैरे आधुनिक स्वप्नवेत्ते या स्वप्नांचा काय अर्थ करतील कोण जाणे ?

त्या वेळीं बेझंटबाई अलाहाबादला आल्या होत्या, त्यांनीं थिऑसॉफीवर अनेक व्याख्यानें दिलीं. त्यांच्या वक्तृत्वानें मी मंत्रमुग्ध बनून गेलों. त्यांच्या व्याख्यानाहून परत येतांना स्वप्नसृष्टीत वावरत असल्याचा अथवा मति गुंग झाल्याचा भास व्हावा. मी केवळ तेराच वर्षांचा होतो; पण थिऑसॉफिकल सोसायटीला मिळण्याचा मी निश्चय केला. मी वडिलांकडे गेलों तेव्हां त्यांनींहि हंसत हसत परवानगी दिली. कोणत्याच प्रकारें त्यांना त्या विषयाचें महत्त्व वाटत नव्हतेंसें दिसलें. या त्यांच्या अनास्थेची मला जरा चीडच आली. माझ्या मतें ते अनेक परींनीं थोर असले, तरी अध्यात्मप्रवणतेची त्यांच्यांत जरा वाणच होती असं मला वाटलें. वस्तुस्थिति अशी होती, कीं ते स्वतःच एका काळीं थिऑसॉफिस्ट होते. ब्लॅन्टस्कीबाई हिंदुस्थानांत आल्या, तेव्हां त्यांनीं तो पथ स्वीकारला. धर्मज्ञासेपेक्षां केवळ कुतूहलामुळें ते त्या पंथांत शिरले असावेत. लवकरच त्यांतून ते मोकळे झाले. त्यांच्याबरोबरच दीक्षा घेतलेल्या त्यांच्या मित्रांपैकीं जे काहींजण तसेच चिकटून राहिले, त्यांना पंथांतल्या आध्यात्मिक अधिकाराच्या फार उंच उंच पदव्या पुढें प्राप्त झाल्या.

अशा प्रकारें तेराव्या वर्षीं मी थिऑसॉफिकल सोसायटीचा सभासद झालों, आणि मला दीक्षा दिली ती खुद्द बेझंटबाईंनीं. त्या प्रसंगीं त्यांनीं मला चांगला उपदेश

केला आणि कांहीं गूढ चिन्हें समजावून सांगितलीं. हीं चिन्हे म्हणजे फ्री मॅसनरी पथाचे अवशेष असावेत. त्या वेळीं मी आनंदानें फुलून गेलों होतो. बनारसच्या थिऑसॉफिकल परिषदेला मी हजर राहिलों व वृद्ध कर्नल अल्फॉर्ट यांना पाहिलें. त्यांची दाढी फार रुबाबदार दिसत असे.

तीस वर्षांपूर्वी वयाच्या तेराव्या वर्षी आपण कसे दिसत होतो अथवा आपण कसला विचार करीत होतो तें आतां आकलन करणें फार अवघड काम आहे. तथापि थिऑसॉफिस्ट पथाच्या स्त्रीपुरुष अनुयायांच्या चेहऱ्यावर (त्या वेळीं तरी) आढळून येणारी व भक्तीची निदर्शक मानण्यांत येणारी भावशून्यता आणि नीरसता माझ्याहि चेहऱ्यावर त्या काळीं उमटलेली होती असें मला आठवतें. जगांतील वेचक लोकांपैकी मी एक आहे अशा ऐटीतच मी रहात असे; तेव्हां माझ्या बरोबरीच्या मुलांमुलींना माझा सहवास नकोसा झाला असला, तर त्यांत नवल नाहीं.

एफ्. टी. ब्रुक्स यांचें आमच्याकडील राहणे सपलें व माझा थिऑसॉफीशीं येणारा संबंधहि तुटला; आणि फारच थोड्या अवधींत माझ्या आयुष्यक्रमाशीं थिऑसॉफीचा कांहींहि संबध राहिला नाही. तथापि एक गोष्ट निःसंशय घडून आली ती ही, कीं ब्रुक्स यांच्या सहवासाचा माझ्यावर खोल ठसा उमटला. त्यांनीं आणि थिऑसॉफीनें मला उपकृत केलें आहे. तथापि थिऑसॉफिस्टांविषयीं मला वाटणारा आदर तेव्हांपासून मावळत चालला आहे असें मला वाटतें. थिऑसॉफिस्ट म्हणजे वेचक दाणे नव्हत, ते अगदीं सामान्य जन आहेत. जीव धोक्यांत घालण्यापेक्षां सभाळून राहावे, हुतात्मं होण्यापेक्षां सपत्तीच्या उबेला असावे अशी त्यांची वृत्ति दिसून येते. वेझटबाईवद्दल मात्र मला फारच आदर वाटे.

त्यानंतर माझ्या मनावर रूसो-जपानी युद्धाचा परिणाम झालेला मला आठवतो. जपान्याच्या विजयामुळे माझ्या उत्साहाला भरती चढली. नव्या वातम्या वाचावयास मिळाल्यात म्हणून मी वृत्तपत्रांची उत्सुकतेनें वाट पाहत बसें. जपानसबधीं अनेक पुस्तके मी विकत घेतलीं आणि त्यांतलीं कांहीं वाचून काढलीं. जपानचा इतिहास वाचतांना जरा वाट चुकल्यासारखे होऊन त्यांचा सर्व सदर्भ नीटसा लागला नाही. परंतु पूर्वकालीन जपानी शिलेदारांचे पराक्रम मला आवडले.

राष्ट्राभिमानाच्या विचारांनीं माझे अन्तःकरण भरून येऊन हिंदुस्थान आणि आशियाखंड युरोपच्या दास्यशुखलांतून कसे मुक्त होतील या विचारांचें चक डोक्यांत फिरू लागले. बोरोचित कामें मी करीत आहे, हातांत तलवार घेऊन मी हिंदुस्थान-साठी लढत आहे, त्याला मुक्त करीत आहे, अशीं स्वप्नें पडूं लागलीं.

मला चौदावे वर्ष लागलें. घरांत अदलाबदल चालली होती. माझी वडील चुलत भावडें उद्योगधंद्याला लागल्यामुळे मूळ घर सोडून बाहेर पडत होती आणि आपलीं निराळीं बिऱ्हाडें थाटीत होती. कांहीं नवे विचार आणि अधुक कल्पना माझ्या डोक्यांत तरंगूं लागल्या होत्या आणि स्त्रियांविषयीं निराळे भाव मनांत

उद्भवत होते. अद्यापि मुलांबरोबरच मी खेळत संवरत असे. मुर्लीबरोबर मिसळणें मला जरा कमीपणाचेच वाटे; परंतु समारंभाच्या निमित्ताने कादमीरी समाजांत दुर्मीळ नसलेल्या सुंदर मुली एकत्र झाल्या म्हणजे असे प्रसंग येत, कीं एकाद्या कटाक्षानें अगर निसटत्या स्पर्शाने माझें शरीर लहूरून जाई.

१९०५ च्या मे महिन्यांत मी पंधरा वर्षांचा असतांना आम्ही इंग्लंडला जाण्यासाठीं निघालों. माझे वडील, आई, छोटी बहीण, आणि मी, सगळींच आम्ही इंग्लंडला चाललो होतों.

हॅरो आणि कॅब्रिज

मे महिन्याच्या अन्वरीला एके दिवशी आम्ही लंडनला दाखल झालो. डोव्हरहून निघालेल्या आगगाडीतच आम्हांला सुशिमा येथे जपानने मिळवलेल्या नाविक विजयाची हकिगत समजली. त्यामुळे मी अगदी खर्पात होतो. दुसऱ्याच दिवशी उर्वी शर्यत होती. आम्ही सर्वच शर्यतीला गेलो. लंडनला पोचल्यावर लगेच आम्हाला एम्. ए. अन्वारी भेटल्याचें मला आठवते. हुशार आणि तरतरीत विद्यार्थी म्हणून त्यांनीं लौकिक मिळवला होता, व उत्तम प्रकारचे विश्वविद्यालयीन यशहि त्यांनीं संपादन केलें होते. लंडनमधील रूग्णालयात त्या वेळीं ते हाउस सर्जन म्हणून काम करीत असत.

मुद्वानें मला हॅरो येथील विद्यालयांत प्रवेश मिळाला. माझे वय पंधरा वर्षांचे, म्हणजे तेथें प्रवेश मिळण्यास लागणाऱ्या वयापेक्षा थोडे अधिक होते. बाकीची मडळी युरोपमध्यें गेली आणि कांहीं महिन्यांनीं हिंदुस्थानकडे परतली.

परकी मंडळींत पूर्वी मी एकटा असा कधीच राहिलो नव्हतो. त्यामुळें मला अगदी एकलकोडें वाटूं लागलें व घरची आठवण येऊ लागली. पण ही स्थिति फार वेळ टिकली नाही. शालेय जीवनाशीं समरस होण्याचा मीं प्रयत्न केला. काम आणि खेळ यांच्यांत माझा वेळ जाऊ लागला. पण पूर्णपणे समरस होणें मला कधीच जमले नाही. मी त्यांच्यापैकी नाहीं असें मला नेहमीं वाटत राही. त्यांनाहि तसेच वाटत असावे. त्यामुळें मी दूरदूरच असें. परंतु खेळात मात्र मी मनःपूर्वक भाग घेत असें त्यांत मी फारसा चमकलों नसलो, तरी मी चुकारपणा करीत नाहीं याविषयीं इतरांची खात्री होती.

सुरुवातीला मला खालच्या वर्गांत वसविण्यांत आले. कारण माझे लॅटिन वरेंच कच्चे होते. पण लवकरच मी वरच्या वर्गांत गेलो. कित्येक विषयांत आणि विशेषतः सर्वसामान्य ज्ञानांत माझ्या वयाच्या मुलांपेक्षा मी पुष्कळच पुढें होतो. माझ्या आवडीचे क्षेत्र खात्रीनेच विस्तृत होते आणि माझ्या बरोबरीच्या बहुतेक विद्यार्थ्यांपेक्षा मी अधिक पुस्तके आणि वृत्तपत्रे वाचीत असें. इंग्रज मुलें अगदी मूठ आहेत, त्यांना आपल्या खेळांव्यतिरिक्त इतर कांहीं बोलण्याचें सुचत नाहीं असें मीं वडिलांना लिहून कळवल्याचें मला स्मरते. परंतु मी जसजसा वरच्या वर्गांत गेलों, तसतसे मला अपवाद आढळून येऊ लागले.

फुगून गेलों होंतों. बालपणाच्या शंखला गळून पडल्या होत्या. 'जाणता' या सदरांत मी आतां हक्कानें मोडणार होंतों. या नव्या जाणीवेनें उत्पन्न होणाऱ्या अर्धवट धोतपणाच्या आणि अर्धवट लाजाळूपणाच्या समिध्र भावना, मी केंब्रिजच्या अरुद रस्यांतून अथवा प्रशस्त प्रागणांतून फिरत असतां माझ्या मनांत वागत असत. कोणी ओळखीचे माणस भेटले कीं मला आनंद होई.

तीन वर्षे मीं केंब्रिज येथे काढिलीं. कर्म नदीच्या ओघाप्रमाणेच ती विन-भानगडीचीं वर्षे संधपणे संपून गेली. मोठा सुखाचा काळ होता तो ! राम मित्र, थोडकेसे काम आणि थोडकामा खेळ. बौद्धिक श्रितिज दळदळ विस्तीर्ण होत चालले होंतें. माझे विषय रसायनशास्त्र, वनस्पतिशास्त्र, आणि भूस्तरशास्त्र असे होते व मला त्या विषयांची पदरीटि मिळाली. परंतु माझा व्याप त्या विषयापुरताच मर्यादित नव्हता. केंब्रिजला अथवा मुठीत लडनमध्ये अगर इतरत्र मला जे लोक भेटत ते वाङ्मय, इतिहास, राजकारण, अर्थशास्त्र वगैरे विषयांवर अधिकारवाणीने चर्चा करीत. या उच्च वातावरणांत मी प्रथम जरा गोंधळून जात असे. पण मीं कांहीं पुस्तके वाचलीं आणि मग त्यांच्या भाषणांतील मखली माझ्या ध्यनांत येऊ लागली. मी गडवडून जाईनासा झालों. या नेहमींच्या विषयावर बोलणीं सुरू झालीं कीं माझे अज्ञान फारसे उघडकीस येत. १. आम्ही नित्ये, (केंब्रिजमध्ये निरशे त्या वेळीं अगदीं प्यारा होता) वर्नाड शॅल्च्या नव्या प्रस्तावना, आणि डिकिन्सनचा अगदीं ताजा ग्रंथ यांसबंधीं बहुधा बोलत असूं. आम्ही स्वतःला मोठे विवादपट्ट मनीत होंतों आणि इव्हान व्झॉक, हॅव्लॉक एलिस्, एर्विंग वगैरेचीं नांवे जातां जातां उच्चारून नाति व कामवासना यांच्यासबंधीं मोठ्या उच्च भूमिकेवरून आमचीं बोलणीं चालत. तज्ज्ञां-व्यतिरिक्त इतर माणसांना या विषयांसबंधीं जेकडे ज्ञान असावयास पाहिजे, तेवढें सर्व आपणांस झालेले आहे अशी आमची कल्पना होती.

खरी स्थिति अशी होंती कीं वरवर आम्ही वेडरपणें बोलत असलों, तरी लैंगिक प्रश्न उपस्थित झाला कीं आमचीं मने कचरतच अमत. निदान माझी तरी अशी स्थिति होत असे आणि केंब्रिज सोडल्यानंतर बराच काळपर्यंत म्हणजे आणखी किती तरी वर्षे माझे या विषयासबंधीं ज्ञान पुस्तकी स्वरूपाचेंच होंतें. असे कां होत असे ते सांगणे कठिण आहे. स्त्रियांकडे आमचीं बहुतेकांचीं मने खेंचलीं जात आणि त्यांत कांहीं पाप आहे असें कोणाचें मत होत असें मला मुळीच वाटत नाहीं. मला तरी त्यांत पाप वाटत नसे. धार्मिक निर्वंधांचाहि अडथळ नव्हता. कामोपभोग हा नैतिकहि नाहीं आणि अनैतिकहि नाहीं, तर तो नातिनिरपेक्ष आहे असे आम्ही म्हणत असूं. असें असूनहि एक प्रकारच्या शरमेमुळे त्यापासून मी दूर राहात होंतों. वासनापूर्तीसाठीं जे उपाय अमलांत आणण्यांत येत, त्यांचीहि मनाला किलस येई. माझ्या एकाकी बालपणांमुळे असेल कदाचित्. पण मीं त्या काळीं फार लाजाळू होंतों हे निःसशय.

माझा आयुष्याकडे पाहण्याचा त्या वेळचा दृष्टिकोण अस्पष्ट अशा सुखवादाचा होता. सुखवाद मी पत्करला याचे अंशतः कारण असे की तो तारुण्यमुलभ आहे; शिवाय ओस्कर वाइल्ड आणि वॉल्टर पेटर यांची मनावर छाप पडल्यामुळेहि तो ग्राह्य वाटला असावा. विलासी जीवनाच्या आणि सुखानुभवाच्या इच्छेला जाउजुडे नांव देणे सोपे असते, आणि त्यामुळे मनाला समाधानहि वाटते. पण याहून ग्योल अशी कांहीं तरी मनोभावना मुखवादासुळे पूर्ण होत असावी; कारण बेट्या विलासी जीवनासाठी मी ह्यापलेला नव्हता. वृत्ति धार्मिक नसल्यामुळे आणि धर्माचे जाचक निर्बंध कधीच पटत नसल्यामुळे दुसरें कांहीं तरी मूल्यमापनाचें साधन शोधणें जरूर झालें होतें. मी अगदीं उथळ वृत्तीचा झालों होतो. कशाचाहि साद्यंत विचार करीत नसें. त्यामुळे जीवनाच्या कळामय वाजूकडे मी आकर्षित झालों. आपल्या प्रतिष्ठेला शोभेल अशा रीतीने आपण जगांत रहावें, असंस्कृत रानवटाप्रमाणे उपभोगांत दग होऊ नये, पण जीवनापासून मिळणारी मधु यावच्छक्य चान्नीत अनेक प्रकारांनीं विनटलेले जीवन व्यतीत करावे हें मला पसत पडलें. मी जीवनाचा आनंद लुटीत होतो. आनंद लुटणें हें पाप आहे असे मानावयास मी तयार नव्हतां. त्याचबरोबर धाडसा-साहसाच्या कामाचाहि मला फार मोह पडत असे. वडिलांची बेदरकार वृत्ति माझ्यांतहि उतरली होती. प्रथम पैशाचे खेळ केले; मग उच्चतर ध्येयासाठीं जीवनच पणाला लावलें ! १९०७-८ सालीं हिंदी राजकारणांत अपूर्व घडामोडी होत होत्या आणि त्यांत आपण वीरोचित भाग घ्यावा असे मनांत येई. अशा आयुष्यांत विलासपूर्ण आयुष्य मिळण्याचा संभव फार थोडा होता. संमिश्र व संकीर्ण इच्छांच्या प्रादुर्भावामुळे माझ्या डोक्यांत विचारांची गल्लत झाली. विचारसृष्टि सर्वेच अस्पष्ट, व गुंतागुंतीची झाली होती. पण कोणता तरी एक ठाम निश्चय करण्यास अद्यापि अवकाश असल्यामुळे मी जिवाला त्रास करून घेतला नाहीं. चालली घडी शारीरिक आणि बौद्धिक दृष्ट्या सुखाची होती, दृष्टिक्षेप टाकावा तों नवी नवी सृष्टि नजरेला पडत होती. करावयाच्या कामाचा पर्यंत पडला होता, किती तरी पाहावयाचे बाकी होते, किती तरी नवे मार्ग हुडकायचे राहिले होते. थर्डीच्या दिवसांतला लांबलचक संध्याकाळचा वेळ शेगडीशेजारीं बसून संथपणें बोलण्यांत आणि चर्चा करण्यांत निघून जाई, आणि हा प्रकार खूप रात्र होईपर्यंत म्हणजे कोळसे विझून थर्डीनें अग अगदीं कुडकुडूं लागेपर्यंत चालू असे. कधी कधी चर्चा रंगली, कीं आवाजांची नेहमींची पट्टी सुटून आवेशाच्या भरांत ते तार समकालपर्यंत चढत जात. पण तो सर्व लुटपट्टीचा खेळ होता. जीवनांतील प्रसंगांशी लटक्याच गांभीर्यानें आम्ही झटापटी करीत होतो; कारण आमच्या आयुष्यक्रमाशीं अज्ञान त्यांचा साक्षात् सबंध पोचत नव्हता, आणि जगांतल्या व्यवहारांच्या विवर्तांत आम्ही अद्यापि गवसलो नव्हतो. महायुद्धापूर्वीचा, विसाव्या शतकाचा तो प्रारंभकाल होता. ते जग लवकर राम म्हणणार होतें व त्याच्या जागीं


मृत्यु, विनाश, चिंता, नैराश्य यांमुळे जगांतल्या तरुणांना दुःखभय वाटेले अशा नव्या सप्टीचा विस्तार पसरणार होता. परंतु भविष्यकाळान्या पडयाने ते चित्र झांकले गेले होते. हमखास उत्कर्ष पावणारी वस्तुरचनाच आम्हांला आमच्याभोवती दिसून येत होती. ज्यांना ती परवडत होती, त्यांना त्यांत सौख्यच लाभत होते.

१९०७ च्या नंतर कित्येक वर्षे असंतोषाने व चळवळींनी हिंदुस्थानचे वातावरण कडत होते. १८५७ च्या वंडानंतर इतक्या वर्षांनी प्रथमच हिंदुस्थानची लढाऊ वृत्ति प्रकट झाली. टिळकांची कामगिरी व त्यांना झालेली अटक, अरविंद घोषांची अटक, पंगालमधील जनतेने स्वदेशी व बहिष्काराचे स्वीकारलेले व्रत वगैरे बातम्यांमुळे इंग्लंडातील हिंदी लोकांत चैतन्य सचरत होते. आम्ही बहुतेक झाडून सारेजण टिळकपंथीय अथवा त्यावेळच्या हिंदुस्थानांतील प्रचलित शब्दांत बोलावयाचे म्हणजे “ जहाल ” होतो.

केंब्रिजमधल्या हिंदी लोकांचे “ मजलिस ” म्हणून एक मंडळ होते. राजकीय विषयांची तेथे नेहमी चर्चा होई. पण तेथे जे वादविवाद होत, त्यांचा सवध प्रत्यक्ष परिस्थितीशी थोडा असे. पार्लमेंटांतील आणि युनिव्हर्सिटी-युनिअनमधील बोलण्याची दब आणि वक्तृत्वाचे प्रकार आपल्याला उचलतां यावेत यासाठीच मुख्यतः प्रयत्न होत असत. विषयाची छाननी करण्याचा हेतु फारसा नसावयाचा. मी मजलिसमध्ये अनेक वेळां जात असें. पण माझ्या तीन वर्षांच्या वास्तव्यांत मी तेथे क्वचितच भाग घेतला असेल. लाजाळूपणा आणि घाबरटपणा मला कधीच घालवतां आला नाही. हीच अडचण कॉलेजांतील विवादसभांत माझा पाठपुरावा करीत असे. कॉलेजांतील विवादसभेचे नांव “ दि मॅगपाय् अँड स्टंप ” असे होते. तिचा एक नियम असा होता की जो सभामंड संबंध टर्ममध्ये एकरुदाहि भाषण करणार नाही, त्याने दंड भरावा. असा दंड मी पुष्कळदां भगला आहे !

“ मजलिशीत ” व खाजगी बोलण्यांत हिंदी विद्यार्थी राजकारणाचा विषय निघाला की नेहमीच जळजळीत भाषा वापरीत. बंगालमध्ये जे हिंदुस्थान स्फोट होऊ लागले होते त्यांची ह्या विद्यार्थ्यांकडून प्रशंसाहि होत असे. नंतर हीच माणसे मिन्टिल मन्डिसमध्ये शिरकी, हायकोर्टांत न्यायासनावर बसू लागली, मोठ्या गांत आणि विवेकी वकिलांत त्यांची गणना होऊ लागली ! या पर्यकवीरांपैकी फारच थोड्यांनी नंतरच्या हिंदी राजकीय चळवळींत झट्टन भाग घेतला.

त्या काळच्या प्रसिद्ध हिंदी पुढाऱ्यांपैकी काहीं केंब्रिजला भेट देऊन गेले. आम्ही त्यांच्याबद्दल पुज्यभाद्र दर्शवीत अगलो, तरी आमच्या वागण्यांत थोडी वरचटपणाची झांक राहत असे. आमची मरुद्धति अधिक व्यापक आणि आमचा दृष्टिकोण अधिक विशाल आहे अशी आमची समजूत होती. विपिनचंद्र पाल, लजपतराय आणि गो. कृ. गोखले यांनी आम्हांला भेटी दिल्या. आमच्या वैटकीच्या खोलींतच विपिनचंद्र पालांची भुलाखत झाली. आमच्यापैकी दहावागजणच तेथे उपस्थित



होते: पण पालवानू असे गर्जत राहिले की जणु कांहीं दहा हजार श्रोत्यांची जाहीर सभा त्यांच्यापुढे वसली आहे ! आवाज इतका धुमत होता की ते काय म्हणताहेत ते मला समजणे मुश्कील झाले. लालाजींनी पुष्कळच हलक्या आवाजांत भाषण केले आणि माझ्या मनावर त्यांच्या बोलण्याचा परिणाम झाला. विपिनबाबूपेक्षा मला लालाजींचे भाषण पसंत पडले असे मी वडिलांना कळवले आणि त्या वेळच्या बंगाली ज्वलज्जहाल बाबूविपर्या वडिलांना विशेष प्रेम वाटत नवत्यामुळे त्यांनाहि माझे लिहिणे आवडले असावे. गोखल्यांनी केंब्रिज येथे जाहीर सभेत भाषण केले, पण मला त्या सभेच्या प्रसंगापैकी ए. एम्. ग्वाजा यांनी सरतेशेवटी विचारलेल्या प्रश्नाचीच तेवढी आठवण राहिलेली आहे. ग्वाजा श्रोतृसमुदायांतून उठून उभे राहिले आणि त्यांनी आपल्या न सपणारा प्रश्न मांडण्यास सुरुवात केली. प्रश्न इतका वेळ चालू राहिला, की शेवटी त्याचा प्रारंभ कसा झाला आणि तो कशासंबंधी आहे तेहि आम्ही बहुतेकजण विसरून गेलो !

हिंदी विद्यार्थीवर्गांत हरदयाळांचे नांव प्रसिद्ध होते. पण मी केंब्रिजला जाण्यापूर्वीच त्यांचा आक्सफर्ड येथील अभ्यासक्रम सुरू झाला होता हॅरो येथे शिकत असतांना मी त्यांना लंडन येथे सुटीत एकदोनदा भेटलो होतो.

काँग्रेसच्या भारी राजकारणांत ज्यांनी पुढे प्रामुख्याने भाग घेतला, असे बरेचसे विद्यार्थी केंब्रिजमध्ये माझे समकालीन होते मी केंब्रिजला गेल्यावर थोड्याच दिवसांनी जे. एम्. सेनगुप्त यांनी आपला तेथला शिक्षणक्रम संपविला. संपुर्ण किथळ, सय्यद महमुद, आणि तसद्दक महमद शेरवानी हे माझे समकालीन होत. सध्यांचे अलाहाबाद हायकोर्टाचे सरन्यायाधीश एस्. एम्. मुलेमान हेहि माझ्या वेळी केंब्रिज येथे होते इतर समकालीन मित्र आतां मंत्रिपदांवर व सिव्हील सर्व्हिसमध्ये अधिकारपदांवर विराजत आहेत

लंडनमध्ये असतांना श्यामजी कृष्णवर्मांचेसंबंधी व त्यांच्या इडिया हाउस-संबंधी बरेच ऐकत होतो, पण त्यांची भेट कधीच घडली नाही. त्यांचे 'इडियन सोशियॉलॉजिस्ट' हे पत्र मात्र केंव्हा केंव्हा वाचण्यात येत असे. क्रिश्चेक वर्षानंतर म्हणजे १९२६ मध्ये श्यामजी मला जिनीव्हांत भेटले इडियन सोशियॉलॉजिस्टच्या जुन्या प्रती तेव्हाहि त्यांच्या निघात कोबलेल्या होत्याच ! जो कोणी हिंदी मनुष्य त्यांच्यानाजिक येईल, तो ब्रिटिश सरकारने पाठविलेला हेर आहे अशी कल्पना ते करून घेत असत !

लंडन येथे इडिया आफिसच्या विद्यमाने उघडण्यात आलेले विद्यार्थ्यांचे एक केंद्र होतेच परंतु ती हिंदी विद्यार्थ्यांवर बारीक लक्ष ठेवण्याची एक जागा आहे असे मानण्यात येई. त्याला सगळ कारणेहि होती परंतु पुष्कळ हिंदी विद्यार्थ्यांना नथे जाणे सगळ झाले कारण तेथल्या शिक्षारंश निराश कोणत्याहि विद्यालयांत प्रवेश मिळण्याचा पुढे पचाईत पत् लागला.

हिंदुस्थानांतील चड्या राजकीय वातावरणामुळे माझ्या वडिलाना प्रत्यक्ष राजकारणात अतिक्रांिक भाग घ्यावा लागला. हे पाहून मला त्यांचे राजकारण मान्य नसले तरीहि मनांतून थरं वाटले त्यांच्या ओळखीच्या मवाळांना ते जाऊन मिळाले. त्यांपैकी बरेचसे त्यांच्या पेशांतलेच होते. सयुक्त प्रांतीय परिपदेचे ते अय्यर झाले आणि बंगाल-महागणराज्य जहालावर त्यांनी आग पालवली. सयुक्त प्रात प्रांतेस कामठीचे अय्यरपद त्यांना मिळाले १९०७ साली काँग्रेस मोडून मवाळांच्या एकजिनशी गटात तिचे रूपांतर झाले, तेव्हा वडील मुरतेला हजर होते

मुरतेच्या प्रसंगानंतर एन् डब्ल्यू नेव्हिसन हे आमचे पाहुणे म्हणून काही काळ अलाहाबादला उतरले होते हिंदुस्थानवरल त्यांच्या पुस्तकात माझ्या वडिलांचे वर्णन " औदार्या-वतिरिक्त सर्व वावतीत नेमस्त " असे केलेले आहे. हे अगदी चुकीचे वर्णन झाले. कारण वडील केवळ राजकारणातच काय ते नेमस्त होते, आणि कामाकमाने त्यांच्या या विषयातच्या नेमस्तपणाचाहि उल्लेख होत गेला. अतिशय भावनामय, विचारगुण, गर्विष्ठ आणि प्रबळ उच्चशक्तीचे असे ते पुरुष होते. नेमस्ताला शोभणारे गुण ते हे नव्हत. इतके असूनहि १९०४-८ सालांत ते मवाळांतले मवाळ होते यात शका नाही. त्यांना टिकलाबद्दल आदर असला, तरी ते जहालावर अत्यंत कडक टाका करीत असत.

असे कां व्हावे ' कायदेशास्त्र व सनदर्शां मार्ग अर्गी मुरलेच्या त्यांच्या-सारख्याने कायदेपंडितां सनदर्शां रमना पंकरावा हे स्वाभाविक दिसते. कडक, जळजळीत शब्दांच्या मागे त्यांना राजेशा क्रियेचे पाटबळ नसेल, तर दुसते बोलून काही साधणार नाही असे त्यांची दुर्दि त्यांना मागत असावी परिणामकारक चळवळीचा पत्ता नव्हता. स्वदेशा व वर्तमानकार फारसा फलप्रद होईल असे त्यांना वाटेना आणि त्या चळवळीच्या दुडाशी अनणारा धर्माभिनिवेश त्यांच्या स्वभावाशी विरगत होता पूर्वकालीन आर्थिकतांचे पुनरुज्जीवन करण्याची त्यांची इच्छा नव्हती. त्या काळाबद्दल त्यांना दुखल नव्हता, अभिमान वाटत नव्हता जुन्या सामाजिक रूढी, जातिभेद वगैरे प्रकार तर त्यांना प्रतिगामी स्वरूपाचे वाचत आणि त्यांच्याबद्दल त्यांच्या मनात पृण तिष्टकारा वस्त असे. आदर्श म्हणून ते पाश्चात्या देशाकडे पाहून, पाश्चात्यांची प्रगति पाहून ते आकर्षित होत. इंग्लंडच्या साहचर्यानेच आपलाहि प्रगति होईल अर्था त्यांची कल्पना होती.

१९०७ सालांत हिंदुस्थानातल्या राष्ट्रभिमान हा सामाजिक दृष्ट्या निःसंशयच प्रतिगामी असला, तरी इतर पौराण्य देशातल्याप्रमाणे हिंदुस्थानातील राष्ट्रभिमानाच्याहि धार्मिक स्वरूप येण अपरिहार्य होते. नेमस्तांचा सामाजिक दृष्टि अधिक पुढारलेली होती; पण वरच्या अगत्या गहगाच्या त्या मुरते नेमस्तांचा खालच्या जनतशी संबधच येत नग आर्थिक दृष्ट्याहि ते फारसा त्वचार करीत नमत. नवोदित वर्गप्रभयम वेगाचे ते थोड्या प्रमाणात प्रतिनिधी असल्याकारणाने

आणि ह्या वर्गाला स्वतःच्या वाढीसाठी वाव द्या असल्यामुळे त्या वर्गाच्या मागण्या तेवढ्या नेमस्त बोलून दाखवीत. जातिभेद कमजोर व्हावेत व प्रगति-विरोधी जुन्या चाली मोडल्यात म्हणून ते कांहीं समाजगुधाराणांचीहि तरफदारी करीत असत.

मवाळांना मिळाल्यानंतर वडिलांनी चढाईचे काम सुरू केले. बंगाल व पुणे येथील जहाल पुढारी वगळले, तर बाकीची जहाल पक्षांतली मोहरीं अगदीं तरफण होती. आणि त्यांनी मनमानेल तसे पुढे सरकावे हे वडिलांना स्वप्न. विरोध त्यांना सहन होत नसे विरोधकाला चावू कीं गिळू असे त्यांना होई. त्यांना मूर्ख वाटतील त्यांची ते कदर करीत नमत; त्यामुळे या तरफणांवर त्यांनी मोठ्या ईर्ष्येने तडवार उपसली व सधि गांपटली तेव्हा प्रहार करण्यांत कधीं कुचगई केली नाहीं. मला वाटते, मीं केंब्रिज सोडल्यावर त्यांचा एक लेख माझ्या वाचनांत आला मला तो मुळींच आवडला नाहीं. बेमुर्वतखोरपणाने मी त्यांना एक खरमरीत पत्र लिहिले. आपल्या राजकीय कार्यक्रमाकडे पाहून ब्रिटिश सरकारला खात्रीनें आनंद होत असला पाहिजे असा टोला मीं त्यांना हाणला होता ' वडिलांना बेमान व्हावयाला हे कारण पुरेसे होते. ते अतिशय मतापले. इंग्लंडातून मला परत बोलवावयाचे त्यांनीं जवळजवळ नक्की ठरवले होते.

मी केंब्रिजला असतांना पुढें कोणता मार्ग पत्करावा याची भवति न भवति झाली होती. कांही काळ सिव्हिल सर्व्हिसमध्ये जावें असा वेत चालला होता: त्या वेळी त्या सर्व्हिसची प्रतिष्ठा विशेषच होती. पण वडील व मी यांच्यापैकी कोणालाच त्या सर्व्हिसबद्दल प्रेम नसल्यामुळें तो वेत रद्द झाला शिवाय परीक्षेत यशस्वी झाल्यावर इंग्लंडांत आणमीं एक वर्ष काढावे लागलें असतें. इतकें दिवस इंग्लंडांत राहिलो असल्यामुळे मी आता परत फिरावे अशी घरच्या मडळींची इच्छा होती. सिव्हिल सर्व्हिसमध्ये माझी नेमणूक झाली असती, तर मला घरापासून दूर कोठें तरी जावे लागणें असतें पण आईवडिलांना तर इतक्या दिवसांच्या वियोगानंतर मीं त्यांच्याचजवळ असावे असे वाटत होते अशा अनेक कारणांमुळे वडिलांचाच धदा पत्करावा असे ठरून मी वरिस्टरीच्या अभ्यासाकडे वळलो.

आश्चर्याची गोष्ट अशी की, माझी राजकीय मते अधिकाधिक जहाल वनत चालली असतांहि सिव्हिल सर्व्हिसमध्ये जाण्यांत आणि ब्रिटिश राज्ययंत्रातले एक चक्र होऊन राहण्यांत मला तेव्हां कांहींच वावगे वाटलें नाहीं ! पुढच्या आद्युग्यांत असल्या कल्पना मला तिरस्करणीय वाटल्या असत्या.

१९१० सालीं पदवी घेऊन मी केंब्रिज सोडले. माझ्या विषयांत मला बेता-चेंच यश मिळाले. म्हणजे दुसऱ्या वर्गात सन्मानपूर्वक मी उत्तीर्ण झालों. नंतरचीं दोन वर्षे मी लंडनच्या आवतीभोवतीं काढलीं. कायद्याच्या अभ्यासाकडे फारसा वेळ खर्च होत नसे. वरिस्टरीच्या परीक्षेत विशेष यश अथवा अपयश काहीच न

मिळतां मी सरळ पास होत गेलो. वाकीचा वेळ भटकण्यांत, सर्वसामान्य वाङ्मय वाचण्यांत, फेब्रिअनांच्या व समाजवाद्यांच्या कल्पनांशीं पुसट ओळख करून घेण्यांत आणि प्रस्तुत राजकीय चळवळीच्या निरीक्षणांत सपून गेला. आयर्लंडच्या आणि स्त्रीमताधिकारगच्या चळवळीकडे माझे विशेष लक्ष लागले होते. १९१०च्या उन्हाळ्यांत आयर्लंडांत गेलो असता सिनफेन चळवळीकडे माझे मन आकर्षित झाल्याचे मला स्मरते.

लंडनमध्ये हॅरीतले जुने मित्र सेंटले आणि त्यांच्या सहवासाने मला खर्चिक गृहणीची चटक लागली. वरील सटळपणे मला पैसे पाटवीत ते मला पुरेनात. मी आता रसातळाला जाणार असा विचार मनांत येऊन वडिलाना मोठी काळजी वाट लागली. पण रसातळाला जाण्याइतके साहस करण्याची माझी तयारी नव्हती. श्रीमंत पण बहुशः पोकळ ओक्याच्या इंग्लिश तरुण गव्नेचे अथवा गहरी ज्ञानाचे अनुकरण करण्याचा मी माझ्याकडून प्रयत्न करीत होतो, इतकंच. ह्या विनसायासी आणि श्वेत्शान्य जिण्याचा माझ्यावर कोणताच भला परिणाम झाला नाही हे सांगावयास नकोच माझ्या सुस्वार्ताच्या आकाक्षा खगट्या बनत चालल्या, आणि भिजासमोरपणाची मात्र भरपूर वाढ झाली.

१९०९ सालच्या उन्हाळ्याच्या सुधीत वडिलांबरोबर मी बर्लिन येथे गहत होतो कान्स्टेम गरोवगच्या काठच्या फ्रेडरिक शाफेन गावाकून निवन कौट झेपेलिनने आपल्या हवाई जहाजातून बर्लिनपर्यंतची मजल त्याच वेळीं मारली खद् कायमरने त्याचे स्वागत केले तेव्हां लाखो लोक जमा झाले होते आमच्या हॉटेल-मालकांनी त्या दिवशीं सर्व आश्रयदात्यांना कौट झेपेलिनचा एकेक सुंदर फोटो नजर केला, तो अद्यापि मजजवळ आहे.

त्यानंतर दोन महिन्यांनी परिस येथे असनांना पडिले विमान दुर्भाग पडलें. ते नवे शहरावर धडले आणि आयफेल मनोऱ्याभोवती त्याने मडले काढली. वैमानिकाचे नाव कात द लावन असावे. योगायोग असा की त्यानंतर अठरा वर्षांनीं एका ना तेजोमय वाणाप्रमाणे लिंडबर्गेचे विमान अटलटिक महासागरावरून झेपावत आले तेव्हाहि मी पॅरिसमध्ये होतो.

१९१० सालीं नवे देशांत गेलो असता मी थोडक्यांत वचावलो योगगळ मुजब मुजुर्वीत आम्ही चाचलो होतो. मुकदानाम पोचलो ते अगदी घामाघूम झालेले आणि शिणले-मगलेले असे पोचलो. आम्ही स्नानासाठी पाणी मागितले. त्या दोंडेच्यानी स्नानावर्तीत अशा प्रकारचा मागणी अर्जुच होतो! पाणी तेथे मिळेना. जेवणाच्या ओढ्यात स्नान करु असा सव्या आम्हांला मिळाला. जपळक्या हिम-नदीतून गजना करीत खाली पडणाऱ्या त्या ओढ्याकडे लहानगे टावेल घेऊन आम्ही निघालो मी पाण्यात झालो पाणी खोल नव्हतें, पण मनस्वी गार होतें. तळाला पाय ठरत नव्हता. त्यामुळे मी घसरून पडलो. गार पाण्यामुळे गात्रे बधिर

झाली, हातापायांवर माझा तावा राहिला नाही. पाय कोठेच ठरेना मी जपा-
ट्याने खाली वाहात चाललो होतो. माझा इंग्लिश भिन्न कसावसा बाहेर पडला.
कांठा कांठाने वावत जाऊन शेवटी त्याने मोठ्या शर्ताने माझी तगडी पकडली आणि
मला बाहेर खेचले. मागाहून आम्हांला कळले की खाली दोनतीनशे यार्डीवर हाच
गिरिप्रवाह एका प्रचंड कड्यावरून खाली उडी घेत असून त्यामुळे जो धवववा निर्माण
झाला आहे, त्याला या भागांतले एक निमर्गशोभेचे ठिकाण समजण्यांत येते.

१९१२ साली मी बॅरिस्टर झालो आणि त्याच वर्षाच्या हेमंत ऋतूत हिंदु-
स्थानला परत आलो. इंग्लंडांत मी सात वर्षे घालविली. मध्यतरी मूर्तीत मी
दोनदा स्वदेशी येऊन गेलो होतो. पण आता आलो तो कायम वास्तव्य करणा-
साठी. मुंबईच्या धक्क्यावर मी पाय ठेवला, तेव्हा आटयतेस्तोभपणावांचून माझ्या-
जवळ वाखाणण्यासारखे काही नव्हते, असे मला वाटते !

पुनरागमन आणि महायुद्धकालीन हिंदी राजकारण

१९१२ न्या अखेरीला राजकीय दृष्ट्या देश अगदी थड होता. टिळक नुरुगांत पडले होते. जहालांची मुस्कटदाबी करण्यांत आली असून कर्त्या पुढार्यांच्या अभावी ते चिप् पडून होते. फाळणी रद्द केल्यानंतर बंगाल स्वस्थच बसला होता, आणि मोल्ले-मिंटोच्या कायदेमडळाभोवती नेमस्ताचे कडे जमवण्याची योजना यशस्वी झाली होती.

१९१२ सालच्या नाताळांत बांकीपूरला भरलेल्या काँग्रेस-अधिवेशनाम ही एक प्रतिनिधि म्हणून हजर राहिलो होतो. इंग्रजी शिकलेल्या वरिष्ठवर्गीयांचाच तेथे भरणा होता आणि छानपैकी इन्ही केलेल्या विजारी आणि सकाळी घालायचे कोट लोकांच्या अगावर दिसत होते ! खरें म्हणजे गामाजिक सम्मेलनच होते ते ! कोणत्याहि प्रकारची राजकीय टोचणी अगर ईर्ष्या त्यांच्या ठावी दिग्मत नव्हती. दक्षिण आफ्रिकेतून नुकतेच परत आलेले गोखले तेथे उपस्थित होते अधिवेशनातली प्रभावी व्यक्ति म्हणजे गोखलेच भावनाशील, स्वया तळमळीचे, आणि कष्टाळ असे गोखलेच काय ते राजकारणाचा व जनकार्याचा गभीरपणानें आणि कसोशीने विचार करताना दिमले. माझ्या मनावर गोखल्याची छाप पडला

बांकीपूरच्या स्टेशनवर गोखले आले, तेव्हा एक स्वभावनिदर्शक प्रसंग घडला. त्या वेळी पब्लिक मॅजिस्ट्रेट कमिशनचे ते एक सभासद म्हणून आगगाडीचा एक सवध पहिल्या वर्गाचा उभा त्यांना हक्कानें मिळवयाम पाहिजे होता. त्यांची प्रकृति ठीक नव्हती. गर्दीमुळे आणि अप्रिय लोकांच्या सहवागामुळे त्यांना त्रास होई. थोडा नियातपणा मिळेल आणि काँग्रेस-अधिवेशनाच्या दगदगीनंतर तरा आगगाडीचा प्रवास शांतपणे होईल अशा त्यांची अपेक्षा होती. त्यांना स्वतंत्र उभा मिळाला, पण बांकीच्या गाडीत कळकळ्याला परतणाऱ्या प्रतिनिधींची ग्येचाखेच झाली होती. पुढे इटिया कॉन्मिशनचे सभासद झालेले भूपेंद्रनाथ वसु जरा वेळानें त्यांच्याकडे आले व त्यांनी नहजगत्या मी तुमच्या उच्यत येऊ काय, असा प्रश्न केला. बोलण्याच्या कार्मी भूपेंद्रनाथ वसु म्हणजे अखंड चालणारे यत्र होते ! तेव्हा प्रश्न ऐकून गोखले जरा विचकलेच; पण त्यांनी आपल्या स्वभावानुरूप स्कार दिल्या. थोड्या वेळाने वसुचावृ पुन्हां आले आणि आपला एक भिन्न उच्यत आला तर चालेल काय असे विचारू लागले ! गोखल्यांनी मोजन्याने त्याहि विनतीला स्कार दिल्या. गाडी सुटण्याच्या

जरा आधी श्री. वगु सहजच बोलून गेले की आपल्याला वर झोपणें जरा गैरमोयीचे होणार, तेव्हां हरकत नसेल तर गोखल्यांनीं ती जागा घ्यावी; आपण खालीं निजणें पमंत करूं. शेवटीं वसुंध्या म्हणण्याप्रमाणेंच व्यवस्था ठरली. विचान्या गोखल्यांना वर निजून सर्व रात्र तळमळावे लागलें असेल !

मीं हायकोर्टांत वकिली सुरू केली. ते काम मला थोडेंबहुत आवडत असे. युरोपहून परत आल्यानंतर पहिले कांहीं महिने मजेंत गेले. परत घरीं येऊन जुनीं नातीं उजळ करण्यांत मला आनंद वाटला. परंतु हळूहळू माझ्या दर्जाच्या इतर लोकांच्या सगतींत मी जें जीवन कठीत होतों तें मला नीरस भासूं लागलें. वाटले कीं आपण ध्येयहीन व निष्कळ आयुष्याच्या रक्ष चाकोरींत सांपडत आहोत. माझ्या भोवतालच्या वातावरणांत मला समाधान लाभत नव्हतें, त्याचें कारण मला मिळालेले अर्थवाडगें—अथवा भेसळीचें म्हणा—शिक्षण हेच असावें. माझ्या इंग्लंडांतील सात वर्षांच्या वास्तव्यामुळें माझ्या अर्गी ज्या सवयी व कल्पना मुरल्या होत्या, त्यांना अनुरूप अशी परिस्थिति भोवती आढळना. मुद्देवाते आमच्या घरचें वातावरण बरेंच अनुकूल होतें. त्यामुळें तितकेंसे जड गेलें नाहीं. पण तेवढ्याने भागना. उरला मुरला वेळ घालवायला कोर्टाचे प्रथालय अथवा क्लब होताच. पण तेथे तेच तेच लोक भेटावयाचे, तेच तेच विषय खलायचे, नेहमींचाच काव्याकूट सुरू असावयाचा आणि तोदेखील कायदेकानूंसंबंधीं ! बौद्धिक चालना माणसाला मिळेल असे वातावरण तेथे नव्हतेंच नव्हतें. मला जीवनाचा वाट येऊ लागला. बरे, नांव घेण्यासारखीं करमणुकीची साधनेंहि तेथे उपलब्ध नव्हती.

जा. एल् डिकिन्सन ह्यांनीं हिंदुस्थानविषयीं बोलतांना म्हटले होते, “ इंग्रजी व हिंदी लोकांच्या दिलजमाई का होत नाहीं ? हिंदी लोकांचा सहवास इंग्लिश माणसाला कटाखवाणा होतो, हेच त्याचे मूळ कारण आहे. ” पुष्कळ इंग्रज लोकांना तसे वाटत अमल्यास नवल नाहीं. देशावर पहारा करण्यासाठीं वसवलेल्या सरक्षक सैन्यातले आपण एक सैनिक आहो असे प्रत्येक इंग्रजाला मनातून वाटत असते आणि तसाला तो वागतो. अशा परिस्थितीत परस्परांत सरळ मनमोकळे सवय वाढत जाणे अशक्यप्राय होते. परस्परांच्या सहवागांत एकमेक उबून जातात, आणि दूर सरकले कीं झाली एकदाची सुटका असे वाटू लागते.

बहुधा इंग्लिश माणसाला ठराविक हिंदी माणसे भेटतात, आणि तीं म्हणजे त्यांच्या अधिकारकर्षेंत वसतील तेवढीं: खऱ्या योग्यतेचीं माणसे त्यांच्या नजरेस पडतच नाहींत बरें, अशीं माणसे नजरेस पडलीं, तरी परिचय होणे कठीण जाते. त्यामुळे ब्रिटिश आणि हिंदी अधिकारी वर्गांतले लोक फार सकुचित मनोवृत्तीचे व रक्ष असे बनतात. हिंदुस्थानांत आलेला ताज्या दमाचा तरतरीत इंग्रज तरुणहि लवकरच बौद्धिक व सांस्कृतिक दृष्ट्या मुस्तावतो आणि जिवन्त कल्पनाशीं अथवा चळवळीशी त्याचा संबंधच उरत नाहीं. कधी न सपणाच्या कागदपत्रांचे ढीग चाळून झाले, कीं

थोडासा व्यायाम घेऊन स्वारी आपल्याच सवगीयात भिमळण्याकरिता कलव गांठे आणि मग तेथे व्हिस्की पिण्यात. 'पच' वाचण्यात अथवा इंग्लंडहून आलेली सचित्र माताहिके चाळण्यात सव्याकाळ रचने होत. प्रथ तर तो क्वचितच वार्चात अमेल आणि वाचेलच तर काहीं जुने आवडीचे लेखक. आणि अशा प्रकारे न्हारा होऊ लागला की तो हिंदुस्थानला दोष देतो, दूधच्या हवापाण्याला शिब्या देतो, आपले काम विकट करणाऱ्या धर्देशाधिक चळवळ्यावर लाखोली वाहतो. पण त्याला हे उमगत नाही की येथल्या नोकरशाहाने जी तगडवद आणि अरेरावी पद्धति जारी केलेली आहे व जिचा तो स्वतः एक अल्पसा भाग होऊन राहिला आहे, तो पद्धतिच त्याच्या मानसिक अयोग्यताला कारणभूत होत असते.

मुबलक रजा मिळणाऱ्या अधिकाऱ्यांची ही दशा. मग त्यांच्या हातांनाली रावगान्या हिंदी अधिकाऱ्यांची स्थिति काय असणार ? तो वरच्या अधिकाऱ्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याची नउपड करीत असतो हिंदी समाजाच्या केंद्रस्थानी म्हणजे नव्या दिशेन हिंदी व इंग्रज वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वैठकीत वसून पगारवाट, रजेचे नियम, वदव्या, आणि वरिष्ठ नोकऱ्यांनील काळेवेरे प्रकार याच्याविषयी चाललेली कटाळवार्णी सभापणे ऐकणे म्हणजे एक सकट आहे.

इंग्लंडहून परत आल्यानंतर पहिली काही वेपे नाड्या मनात यामुळेच असमाधान उत्पन्न झाले. माझ्या ध्यात मन रमेना माझ्या मते राजकारण म्हणजे परकीय मत्तेविरुद्ध चालवलेली चढाईचा राष्ट्रीय चळवाळ तिला चालू राजकारणात मुळी स्थानच नव्हते. मी काँग्रेसला मिळाले आणि तिच्या विषयाने क्वचित् होणाऱ्या सभातदि भाग घेऊ लागले. हिंदी मजुरावर लागू करणात येणाऱ्या फिर्जासर्वाल मुदतवर्दच्या कराराविरुद्ध चळवळ सुरू झाली अथवा दक्षिण आफ्रिकेतील हिंदी लोकांच्या प्रश्नांसाठी प्रयत्न उपास्थित होऊन काही विशेष प्रसंग निर्माण झाला की त्यात मी उडी घेत असे आग कर्मून मेहनत करी. पण अशा कामे करी काळी उद्भवणार.

शिकारामारण्या करमणुकीत मी भाग घेत असे, पण त्यात मी फारसा वाकव-गार नव्हतो आणि मला त्यात विशेष गोडीहि वाटत नसे. मोकत्या हवची आणि अरण्याचा मोज अनुभवावयाम सापडे एवढेच त्यांत मला समाधान होते, शिकारीची मी करी आस्था वाळगली नाही अहिंसावादा म्हणूनच माझी वास्तविक रच्यति होती, तरी पण काँग्रेसींत एकदा चुकून माझी गोळी बरोबर लागली व तिला एक अस्वल बळी पडला. शिकारीची जी काय थोडीवहुत आवड माझ्यात होती तीमुद्धा एका लहानशा प्रसंगामुळे नष्ट झाला. एकदा एक लहान निष्पदवा पाउरा माझ्या गोळीने जिघ्वागी घायाळ होऊन पडले आणि अघनी उबडवलेल्या आपल्या टपोऱ्या डोळ्यांनी त्याने माझ्याकडे दृष्टि लावली. ते डोळे मला अद्यापि कधी कधी दिसतात.

श्री. गोखल्यांच्या भारत सेवक समाजाने प्रथम प्रथम माझे मन वेधून घेतले

होते. परंतु त्याचे राजकारण मला फार नेमस्त वाटे आणि माझा धडा सोहून देण्याचीहि माझी इच्छा नव्हती. त्यामुळे भारत-सेवक-समाजात प्रवेश मिळवावा असा विचार माझ्या मनांत सुळीच आला नाही. तथापि देशाची सेवा, निर्वाहापुरतेच बंतेन घेऊन एकनिष्ठतेने यज्ञादणा या भारत-सेवकावहल मला फार आदर वाटत असे. कामाची दिशा धनचक्र नसेल. पण जे काम होत होते ते सुमृत्त, एकगारखे, आणि तन्मयतेने होत होते. हे काय याडे झाले !

राजकारणाशी यत्किंचितहि संबंध नसलेल्या एका लहानशाच प्रसंगामुळे धर्मावास शास्त्र्यावहल मात्र मला फार आश्चर्य वाटले. विद्यार्थ्यांच्या सभेत अलाहाबादला त्याचे भाषण चालले होते. आपल्या शिक्षकांच्या व आचार्यांच्या आज्ञा माना, त्यांच्यावहल आदरवृद्धि राखा व अधिकाऱ्यांनी घालून दिलेले नियम व शिस्त मोठ्या दक्षतेने पाळीत जा वगैरे उपदेश त्यांनी केला हा गृहमुळीत उपदेश मला फारमा पसंत पडला नाही. तो शिळी तर होताच, पण त्यांत जीहुकूम वृत्तीवर भर दिल्या अगत्यामुळे मला तो अनिष्टहि वाटला हिंदुस्थानात सगळीकडे अंधवट नोकऱ्याही कल्पनाचाच जोर अगत्याकारणाने असे विचार प्रकट होत अगतील अर्था माझी समजूत झाली. पण शास्त्र्यांनी पुढे आणत्या असाहि मंत्र सांगितला की, आपले वर्गधन दुद्ध्या-अवद्ध्या जे काही आज्ञाभंग करताल, त्याची गवर वरिष्ठाना ताबडतोव नेऊन या 'निराळ्या शब्दात म्हणावयाचे म्हणजे एक-भेकावर पाळत ठेवा आणि गुप्त हेराचे काम करीत जा अगदी हेच रोकडे शब्द शास्त्र्यांनी उच्चारले नाहीत. पण त्याचा आशय स्पष्ट होता एका थोर पुढ्यांच्याने केलेला हा उपदेश ऐकून मी तर थक्कच झालो ! मी लुफताच इलडमधून परतलो होतो. तथापि शाळा-कालजात मी जर कोणता धडा घटवला असेल, तर हा की वर्गधनाचा विश्वासघात केव्हाहि करू नये वळचणीला उभे राहून चोरून ऐकावे, वदी धात्री आणि सहाय्यायाला गौत्यात आणावे, यापेक्षा शिष्टाचारावद्द मोठे पाप नाही, हे तत्त्व, हिंदुस्थानात एका झटक्यासरशी उलटेपालटे झालेले पाहून माझे मन क्षुब्ध झाले. आणि मला वाटले की मला शिकवलेले नीतिनियम आणि शास्त्र्यांचे नीतिनियम यांच्यात केवढे अंतर आहे !

नंतर महायुद्धाचे अंतमहाभारत मुरू झाले व आमचे चित्त सर्वस्वी तिकडेच लागून राहिले. रणक्षेत्र हजरगे मलावर असत्याकारणाने महायुद्धाचा आमच्या जीवनावर प्रारंभी फारसा परिणाम घडला नाही, आणि महायुद्धाचे भीषण स्वरूपहि संपूर्णपणे या देशात केव्हाच पहावयास मिळाले नाही. हिंदुस्थानातील राजकारण हळूहळू विझत जाऊन त्याला अगदी गौण स्थान प्राप्त झाले होते. " हिंदुस्थान-संरक्षक कायदा " देशभर जारी होता. दुसऱ्या वर्षानंतर कटाच्या आणि गोळीबाराच्या बातम्या कानावर आदळू लागत्या आणि पजाबात धाकदपटशा दाखवून चालू असलेली सैन्यभरतीची हक्कितहि ऐकू यावयास लागली.

राजनिष्ठेचा डंगोरा पिटविण्यांत येत असला, तरी त्या काळीं ब्रिटिशां-बद्दल लोकांत फारच थोडी सहानुभूति शिक्क होती. जहाल असो वा नेमस्त असो, जर्मनीची सरशी झाली कीं त्याला बरें वाटे. जर्मनीबद्दल प्रेम होतें असें नव्हे. मनांतली इच्छा ही कीं आपले जेते चीत झालेले दिसावेत. स्वतः दुर्बल व असहाय झालेल्या माणसाला शत्रूचा सूड परस्पर दुसऱ्यानें घ्यावा असें वाटत असतें, त्यांतलाच हा प्रकार. महायुद्धाच्या वेळीं बहुतेक सर्वांच्या भावना अशाच प्रकारच्या होत्या असें माझे मत आहे. युद्धांत सांपडलेल्या सर्व राष्ट्रांपैकीं फ्रान्सविषयीं मला फार आपुलकी वाटे. दोस्त राष्ट्रांनीं निर्लज्जपणे जो मतप्रचार अव्याहत चालू ठेवला होता, त्यांतला बराचसा भाग एकतर्फी म्हणून वाद घातला, तरी त्याचा परिणाम मनावर झाल्याशिवाय राहात नसे.

हलके हलके राजकारणाचें डोके वर निघूं लागले लोकमान्यांची मुद्रका झाली आणि त्यांनीं व बेझटवाईंनीं होमरूल-लीग स्थापन केली. मीं दोन्हीकडे नांव दाखल केले. परंतु विशेषतः मी बेझटवाईंच्या लीगमध्ये काम करित असे. हिंदी रानकारणांत बेझटवाई उत्तरोत्तर अधिक चमकू लागल्या. काँग्रेसच्या वार्षिक अधिवेशनांत जरा चैतन्य खेळूं लागलें आणि मुस्लिम लीग काँग्रेसच्या बरोबरीनें कामाचा वाटा उचलू लागली वातावरण उन्साहमय झालें होतें. आमच्या-सारख्या तरुणांची मने थरारून जाऊन कांहीं तरी महत्त्वपूर्ण गोष्टी लवकर घडणार आहेत अशी आम्हांस आशा वाटूं लागली. बेझटवाईंच्या स्थानबद्धतेमुळें सुशिक्षित वर्गांत तर फारच खळबळ उडाली. सर्व देशभर होमरूलच्या कार्याला नवा तजेला चढला. १९०७ पासून काँग्रेसबाहेर उभे करण्यांत आलेले जहालच तेंवढे होमरूला लीगला मिळाले असें नाहीं. मध्यम वर्गापैकीं अनेक नवे लोकहि तीत सामील झाले. होमरूल लीगचा जनतेशीं मात्र सबन्ध आला नाहीं

जुन्या पिढीतील लोकांचीं आणि पुष्कळ नेमस्ताप्रणींचीं मनेंहि बेझटवाईंच्या अटकेमुळें हललीं. त्यांना स्थानबद्ध करण्यापूर्वीं वृत्तपत्रांतून येणारीं शास्त्र्यांचीं वक्तृत्वपूर्ण भाषणे ऐकून आमचीं मनें कशीं पेट घेत असत तें मला आठवतें आहे. पण त्याच सुमारास शास्त्र्यांनीं एकाएकीं तोंड मिटून घेतलें ! प्रत्यक्ष कार्याची वेळ येऊन ठेपल्याबरोबर ते पसार झाले ! आघाडीला लढणारा नेता हवा असतां ते गप बसलेले पाहून त्या वेळीं लोकांच्या वैतागाचा आणि सतापाचा पारा बराच चढला होता. तेव्हांपासून माझ्या मनाची खात्री होत धाली आहे कीं शास्त्री हे कर्ते पुढारी नव्हेत, आर्णाथाणीचा प्रसंग त्यांच्या प्रकृतीला मानवत नाहीं.

वाकांचे नेमस्त पुढारी पुढें सरसावले. कांहींजणांनीं नंतर अंग काढून घेतलें; पण कांहीं नव्या जागींच पाय रोवून राहिले. हिंदुस्थानांतील युरोपियन सरक्षक सैन्याच्या धर्तीवर मध्यमवर्गीय तरुणांचे हिंदी सरक्षक सैन्य जमवण्याचा सरकारचा उद्योग चालू होता; त्यावर पुष्कळच भवति न भवति सुरू होती. अनेक बाबतींत ह्या

हिंदी सैन्याला युरोपियन सैन्यापेक्षा फार निराळ्या प्रकारे वागविण्यांत येई. हे मानहानीचे प्रकार बद्द झाले नाहीत, तोंपर्यंत आपण सरकारशी सहकार्य करू नये असे आमचें पुष्कळ जणांचे मत होते. पुष्कळ वादविवाद झाल्यावर संयुक्त प्रांतांत असे ठरले की सहकार्य करावें. अशा परिस्थितीतच कां होईना, आमच्या तरुण लोकांना लष्करी शिक्षण तरी मिळेल. मीं स्वतः सैन्यांत दाखल होण्यासाठीं अर्ज केला आणि ही योजना लोकप्रिय करण्यासाठीं आम्ही एक समिति नेमली त्याच सुमाराला बेझटबाईना स्थानबद्ध करण्यांत आलें. त्या तिडकेसरशी मी, तेजबहादुर सप्रू, चिंतामणि वगैरे समितीतील नेमस्त सभासदांचें मन वळवून सरक्षक सैन्यासाठीं चाललेल्या मतप्रचाराच्या सभा वगैरे कामें सरकारच्या या कृत्याचा निषेध म्हणून रद्द करण्याचें ठरवलें. या अर्थाची जाहीर सूचनाहि प्रसिद्ध झाली. लढाईच्या काळांत असलें बंडखोरीचें वर्तन केल्याबद्दल सही करणारांपैकी काहींना मागाहून पश्चात्ताप झाला असावा.

बेझटबाईच्या प्रकरणामुळें माझ्या वडिलांनी व इतर नेमस्त पुढाऱ्यांनी होमरूल लीगमध्ये नांवें दिलीं. कांहीं महिन्यांनंतर बहुतेक नेमस्त सभासदांनी सभासदत्वाचे राजिनामे सादर केले. माझे वडील मात्र लीगमध्ये राहिले आणि अलाहाबाद शाखेचे अध्यक्ष झाले.

माझे वडील हलके हलके जुन्या नेमस्त मतापासून दूर दूर चालले होते. नेमस्त वृत्तीचा अतिरेक आणि आपणांविषयीं बेपर्वा असणाऱ्या व आपणांस तुच्छतेनें वागवणाऱ्या अधिकारी वर्गाची मनधरणी त्यांच्या स्वभावाला असह्य होऊं लागली. परंतु जुन्या जहाल पुढाऱ्यांकडेहि त्यांचें मन ओढ घेईना. त्यांचीं भाषणे आणि त्यांची कार्यपद्धति त्यांना मोठी कर्कश अशी वाटे. बेझट-प्रकरण आणि त्यानंतर घडलेल्या प्रसंगांचा त्यांच्या मनावर बराच परिणाम घडला खरा; परंतु जहाल गटांत प्रत्यक्ष जाऊन सामील होण्यापूर्वीं त्यांची चलबिचल झाली. त्या काळांत ते अनेकवार बोलून दाखवीत कीं नेमस्त राजकारणांत कांहीं अर्थ उरला नाही; पण हिंदु-मुसलमानांचा प्रश्न सुटल्याशिवाय कोणताहि गोष्ट परिणामकारक रीतीनें करतांच यावयाची नाही, तो एक प्रश्न सुटला, तर आमच्यापैकीं तरुणांतल्या तरुणांच्या शेजारीं आपण जाऊन उभे राहावयास तयार आहोत. १९१६ सालीं लखनौ-काँग्रेसमध्ये संयुक्त काँग्रेस-लीग योजना मजूर झाली. आतां एकीनें काम उरकतां येईल असा संभव विसर्तांच वडिलांना फार आनंद झाला. आपल्या जुन्या नेमस्त मित्रांशीं असलेला संबध तोडूनहि ते पुढें सरसावण्यास तयार झाले होते. मॉटेग्यू हिंदुस्थानांत स्टेट सेक्रेटरी म्हणून येऊन गेले, तोपावेतो त्यांचे व प्रागतिकांचे संबध दृढ असे होते. पण मॉटेग्यू-चेम्सफर्ड-अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर लगेच मतभेद उत्पन्न झाले आणि १९१८ च्या उन्हाळ्यांत लखनौ येथें भरलेल्या खास प्रांतिक परिषदेच्या वेळीं वडील अध्यक्ष असतांना परस्परसंबंध कायमचाच तुटला. सरकारी अहवालाविरुद्ध कडक

असें धोरण या परिषदेत स्वीकारण्यांत येईल अशी अपेक्षा असल्यामुळे नेमस्तांनीं परिषदेवर बहिष्कार पुकारला. नंतर भरलेल्या काँग्रेसच्या खास अधिवेशनावरहि त्यांनीं बहिष्कार टाकला. तेव्हांपासून प्रागतिक पक्ष राष्ट्रीय सभेच्या बाहेरच उभा आहे.

राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनांतून व इतर जाहीर सभांतून हलकेच अंग काढून दूर सरावयाचें, बहुमत आपल्या विरुद्ध असले तरी आपलें म्हणणें लोकांपुढें मांडून त्यासाठीं दोन हात करावे तें सोडून तो प्रसंगच टाळवयाचा, वगैरे जीं नेमस्तांचीं धोरणें आहेत तीं माझ्या मते अगदीं अप्रशस्त आणि सार्वजनिक कार्यकर्त्यांना न शोभणारीं अशीं आहेत. नेमस्तांचें राजकारण इतकें भुईसपाट झालें त्याचे कारण ही त्यांची भेकड वृत्तीच होय. नेमस्तांनीं बहिष्कार पुकारल्यावरहि प्रथम प्रथमच्या अधिवेशनांस नामदार शास्त्री हे एकटेच हजर राहून आपला मुद्दा स्पष्ट करीत असत. त्यामुळें लोकांतली त्यांची प्रतिष्ठा वाढली.

महायुद्धांतोळ प्रारंभीच्या काळांत मीं केलेलीं राजकीय व सार्वजनिक कांयं फारच अल्प होती. सार्वजनिक सभांतून मी कधीच बोलत नसें. जाहीर भाषण करण्याची मला भीति वाटे. शिवाय माझी इच्छा अशी होती कीं जाहीर भाषणे इंग्रजींतून न होतां हिंदींतून व्हावीत. पण फार वेळ हिंदींत बोलणे मला जमेल कीं नाहीं याची मला जबरदस्त शका होती. अलाहाबादेस मी अगदीं पहिले भाषण करण्यास तयार झालों तेव्हांचा एक प्रसंग मला आठवतो. ही बहुधा १९१५ सालांतली गोष्ट असावी. पण त्याबद्दल खात्री देतां येणार नाहीं. छापखान्यांची मुस्कट-दाबी करणाऱ्या कायद्याच्या निषेधाची ती सभा होती. मीं अगदीं थोडा वेळ भाषण केले आणि तेहि इंग्रजीत. सभा सपताक्षणीं तेजबहादुर सप्रूंनीं व्यासपीठवर चढून सर्व लोकांसमक्ष मला आलिंगन देऊन माझें चुंबन घेतलें. लज्जेने मी अगदीं चूर झालों. भाषणाचा आशय अथवा पद्धति चांगली होती म्हणून नव्हे, तर निव्वळ मी सभेंत बोललों, आता सार्वजनिक कामासाठीं आणखी एक सैनिक मिळाला एवढ्याच विचारानें सप्रूंना हर्ष झाला. व्याख्यानें देणें हेंच त्या वेळचें सार्वजनिक काम !

अलाहाबादेंतील तरुणांना डॉ. सप्रू हे राजकारणांत अधिक जहाल भूमिका घेतील अशी आशा वाटे. कारण सर्व नेमस्तांत ते भावनाप्रधान आणि उत्साहशील होते. त्यांच्याशीं तुलना करतां आमचे वडील म्हणजे थंड प्रकृतीची कमाल असं भासावं. पंडित मदनमोहन मालवीय तर देशसेवा करतां करतां वृद्ध झालेले. त्यांच्याबद्दल आम्हांला प्रेम होतें. त्यांच्याशीं आमचें तासन् तास बोलणें होई व देशाला वीरोचित असा मार्ग तुम्हीं दाखवला पाहिजे असा आम्ही आग्रह धरीत असू.

घरीं राजकीय विषयांची चर्चा शांतपणें होत नसे आणि त्यांचा उल्लेख झाला—आणि तो बहुशः होईच—कीं वातावरण लगेच गरम व्हावयाचें. मी जहाल वादाकडे

झकत चाललों होतों त्याकडे वडिलांचें बारिक लक्ष होतें. केवळ बोलक्या राजकारणावर मी एकसारखी टीका करीं, प्रतिकार झाला पाहिजे असें आप्रहानें म्हणें, तेंहि त्यांच्या नजरेतून सुटलें नव्हते. कार्याची दिशा माझ्या बोलण्यांत स्पष्ट झालेली नव्हती. बंगालमधील क्रांतिकारकांच्या वाटेकडेच मी तडक चाललों आहे अशी त्यांना शका येई व ते अस्वस्थ होत. खरें म्हणजे माझ्या मनाची ओढ त्या बाजूला नव्हती; पण परिस्थितीखालीं निमूटपणें मान देणें योग्य नाहीं, कांहीं तरी केलें पाहिजे अशी टोंचणी माझ्या मनाला आधिकाधिक लागत चालली. राष्ट्रीय विचारसरणीशीं सुसंगत असे यशस्वी कार्य करणें मुळींच सोपें नाहीं हें मी ओळखून होतों; परंतु व्यक्तीचा व राष्ट्राची इभ्रत राखणें असेल तर परकीय सत्तेविरुद्ध अधिक चढाईचें धोरण अमलांत आणणें अवश्य होते. खुद्द वडिलांना ही नेमस्त विचारसरणी असमाधानकारक वाटत होती व त्यांच्याहि मनांत झगडे चालूच होते. पण दुसरा मार्ग उरला नाहीं अशी खात्री पटल्याशिवाय पहिल्या मार्ग सोडावयास त्यांचें हृद्दी मन तयार होत नसे एक पाऊल पुढें सरकवयाचें म्हटलें तरी त्यांच्या मनांत झोंबी सुट होई, आणि अन्तःस्थ झोंबीचा निकाल लागून पाऊल एकादा पुढें पडलें, कीं तें मात्र शक्य. मग मागें फिरण्याची भाषा नाहीं.

बेझंट-प्रकरणापासून त्याचे नेमस्त मित्र-मडळ मागें पडलेच होतें. एकेक पाऊल पुढे टाकतां टाकतां पंजाब हत्याकांडाचे १९१९ साल उजाडलें, आणि पूर्वीच्या आयुष्याशीं आणि पेशाशीं त्यांना निगडित करणारे बंध सपकन् तुटून, गांधीजींनीं सुरू केलेल्या नव्या चळवळींत त्यांनीं उडी टाकली.

पण ही फार नंतरची गोष्ट. १९१५ ते १७ पर्यंत ते संशयाच्या भोवऱ्यांतच अडकले होते. त्यांतच माझ्यासंबंधीं काळजीची भर पडल्यामुळें रोज उपस्थित होणाऱ्या सार्वजनिक प्रश्नांवर शांतपणे बोलणे त्यांना जड जाई. कित्येक वेळां ते आमच्यावर सतापत आणि सभापण तितकेच थांबे.

१९१६ च्या नाताळांत लखनौ-काँग्रेस-अधिवेशनाच्या वेळीं मी गांधीजींना प्रथमच भेटलों. दक्षिण आफ्रिकेत ते धैर्याने लढले असल्यामुळें आम्हां सर्वांना त्यांच्याबद्दल आदर वाटत होता. पण आम्हां पुष्कळ तरुणांना ते दूर अंतरावर उभे आहेत, साधारण माणसापेक्षां निराळे आहेत, पण राजकारणी नाहींत असें वाटले. काँग्रेसच्या अथवा देशाच्या राजकारणांत भाग घेण्यास त्या वेळीं ते मुळींच तयार नव्हत. दक्षिण आफ्रिकेचा प्रश्न बरा कीं आपण बरे ही त्यांचो वृत्ति होती. नंतर लवकरच चंपारणांत त्यांनीं दाखवलेली हिम्मत आणि किसानांसाठीं मिळवलेलें यश ह्यांमुळे आम्हांला उत्साहाचें भरतें आलें. स्वतःची कार्यपद्धति हिंदुस्थानांत लागू करण्यास ते तयार आहेत व ती येथें यशस्वी होईल याविषयी आमची खात्री झाली.

लखनौ-काँग्रेसनंतर अलाहाबादेला सरोजिनी नायडूंनीं जीं वक्तृत्वपूर्ण भाषणें

केली, त्यांमुळेहि आमच्या चित्तवृत्ती थरासून गेल्या होत्या. त्यांत राष्ट्रवाद आणि देशाभिमान कांठोकांठ भरलेला असे. मीहि राष्ट्रवादी बनलों आणि विश्वविद्यालयांतील माझा अस्पष्ट असा समाजवाद कोठच्या कोठे दडला. माझ्या मते १९१६ साली न्यायासनापुढे राजर केसमेटनें केलेल्या चिरस्मरणीय भाषणांत जित राष्ट्रांतील नागरिकांची मनोवृत्ति उत्कृष्टपणें चित्रित झाली होती. ईस्टर वीकचे वड अपेशी ठरलें म्हणून जणु कांहीं ते अधिकच आकर्षक वाटूं लागले ! ह्मखास येणाऱ्या अपयशाला वाकुल्या दाखविणारे आणि पाशवी शक्ति कितीहि प्रचंड असली, तरी राष्ट्रतेजाचा दुर्दम्य स्फुलिंग तिला दडपून टाकतां येणार नाही अशी ग्वाही सर्व जगाला देणारें धैर्य तेच खरें धैर्य नव्हे का ?

अशा प्रकारचे विचार मनात येत. पण नवे कांहीं वाचले कीं डोक्यांत घोरत पडलेले समाजवादी विचार चाळवून जागे होत. भूतदयेवर अधिष्ठित झालेल्या आदर्शवादी व अस्फुट अशा कल्पनालहरी होत्या त्या. त्यांना शास्त्रीय परिणति प्राप्त झाली नव्हती. युद्धकालीन व युद्धोत्तरकालीन माझा आवडता लेखक म्हणजे बर्टॉड रसेल.

त्या विचारांमुळे व आकांक्षांमुळे माझा अन्तर्गत कलह अधिकच भडकला. वकिलीच्या ध्याविषयी असमाधान वाटूं लागलें. पण दुसरा कांहींच उद्योग नव्हता, म्हणून वकिलीच करीत राहिलो. परंतु अशी खात्री पटत चालली कीं, सार्वजनिक काम म्हणजे विशेषतः मला हवें होतें तसलें चढाऊ वृत्तीचें काम व वकिलीचा धंदा ह्यांचें गोल जुळयचें नाही. हा तत्त्वाचा प्रश्न नसून वेळ आणि शक्ति ह्यांच्या मर्यादेचा प्रश्न होता. कां कोणास कळे, कलकत्याच्या सुप्रसिद्ध सर राशबिहारी घोषांचा माझ्यावर लोभ जडला व वकिलींत नांव कसें मिळवावें यासंबंधी त्यांनीं मला खूप उपदेश केला. विशेषतः माझ्या आवडत्या कायद्याच्या विषयावर एक ग्रंथ लिहिण्याचा सल्ला त्यांनीं मला दिला व स्वतः सूचना करण्याचें व पुस्तक तपासण्याचें आश्वासनहि देऊन ते मोकळे झाले. पण मी मोठ्ठा कायदेपंडित व्हावें ही त्यांची सददिच्छा फुकट होतों. कारण कायद्याचीं पुस्तकें लिहिण्याइतकें माझ्या नावडीचें दुसरें काम शोधूनहि सांपडतें ना !

उत्तरवयांत राशबिहारी घोष भारी चिडखोर आणि संतापी झाले होते. हाताखालच्या लोकांना तर ते कर्दनकाळ भासत. वडील आणि मी १९१८ सालीं सिमल्याला त्यांच्याकडे पाहुणे म्हणून उतरलों होतों. एके दिवशीं रात्री त्यांनीं कांहीं मित्रांना भोजनास बोलावलें. त्यांत वृद्ध खापर्डेहि होते. भोजनोत्तर सर राशबिहारी आणि खापर्डे दोघेहि चढ्या आवाजांत वादविवाद करू लागले. प्रहारप्रतिप्रहारास प्रारंभ झाला. दोघांचे राजकीय पथ भिन्न. राशबिहारी कट्टर नेमस्त आणि खापर्डे त्या काळीं तरी एक प्रमुख टिळकपथीय समजले जात. पुढें पुढें ते गोगलगायीसारखे गरीब आणि मवाळाहून मवाळ झाले. नामदार गोखले

कांहीं वर्षांपूर्वी दिवंगत झाले होते त्यांच्यावरच खापड्यांनी टीकात्र सोडले. ते म्हणाले की गोखले ब्रिटिशांचे हेर होते, त्यांनी माझ्या हालचालींवर लंडनमध्ये नजर ठेवली होती. राशबिहारींना हें सहज झालें नाहीं. गोखले हे उत्तमोत्तम गृहस्थ होते, ते आपले जिवलग स्नेही होते, त्यांची अशा प्रकारें कोणी बदनामी केली तर मला खपणार नाहीं, असे राशबिहारींनीं ठासून बजावले. मग खापड्यांनीं शास्त्र्यांकडे आपला मोर्चा पळवला. राशबिहारींना हें पसत पडलें नाहीं; पण ते तितकेसे गरम झाले नाहींत. त्यांना शास्त्र्यांवद्दल गोखल्यांइतका आदर नसावा. गोखले ह्यात असेपर्यंत भारत-सेवक-समाजाला आपण आर्थिक मदत करीत होतो, नंतर ती बद्द केली, असेहि त्यांनीं विधान केलें. नंतर खापड्यांनीं विरोधाने टिळकांची स्तुति आरंभिली. खापडें म्हणाले, “ तो खरा थोर, असामान्य पुरुष. सन्तच तो.” “ सन्त ! ” राशबिहारी कडाडले, “ मला सन्तांचा तिडकारा आहे. सन्तांशीं मला कांहींएक कर्तव्य नाहीं ! ”

विवाह आणि हिमालयांतील साहस

माझा विवाह १९१६ साली दिल्ली शहरांत झाला. वसंतागम सूचित करणाऱ्या वसंतपंचमीचा तो दिवस होता. त्या वर्षीच्या उन्हाळ्यांतील कांहीं महिने आम्हीं काश्मीरांत काढले. आमच्या कुटुंबीयांना खालच्या खोऱ्यांतच ठेवून मी आणि माझा एक चुलत भाऊ असे दोघेजण वरेच आठवडे डोंगरांतून हिंडत होतो. त्या वेळीं आम्ही ' लाडाख ' घाटहि चढून गेलो.

तिबेटच्या पठाराकडे जाणाऱ्या चिंचोळ्या आणि निर्मनुष्य अशा पृथ्वी-वरील उच्च दऱ्यांतून हिंडण्याचा हा पहिलाच प्रसंग ' झोजीला ' घाटाच्या माथ्यावरून हिरव्यागार गवतानें झांकलेल्या डोंगरांचे उतार एका बाजूस दिसत होते, तर दुसरीकडे उघडे बोडके शिलाखण्ड दृष्टीस पडत होते. दोन्ही कुशींना पर्वताचा पहारा असलेल्या त्या निरुद दरींतून आम्ही वरवर चढत होतो. बर्फाच्छादित शिखरें एकीकडे चकाकत होती आणि त्यातून छोटे छोटे हिमप्रवाह मदपणे आमच्याकडे वाहत येत होते. झोबणारा गार वारा सुटला होता. पण दिवसा सूर्याची छानदार ऊब मिळत असे. वातावरण इतकें स्वच्छ होते कीं पदार्थांचें अंतर अजमावण्यांत चूक होऊन लांबचे पदार्थ जवळ आहेत असा भास होई.

आणखी वर गेल्यावर आम्हाला साथ द्यावयाला झाड-झाडोराहि राहिला नाही; उघडे फत्तर, बर्फ आणि क्वचित् वेळां डोळ्यांना रिझवणारीं फुले एवढींच काय तीं उरलीं. परंतु निसर्गाच्या ह्या ओसाड आणि एकाकी वसतिस्थानांतहि मला एक प्रकारचे विलक्षण समाधान लाभले. आनंद आणि उत्साह यानीं मी फुललो होतो.

या प्रवासांत एक रोमांचकारी प्रसंग अनुभवावयाम सापडला. ' झोजीला ' घाट चढण्यावर ' मानायान 'पाशीं आम्हांला कळले कीं अमरनाथची गुहा फक्त आठच मैल दूर राहिली आहे. हिम आणि बर्फ यांनीं आच्छादित असा एक प्रचंड पर्वत वादंत आडवा होता हे खरें. पण त्यांत काय मोठेंसें ! आठच तर मैल मारें अंतर. जोमाच्या भरांत आमच्यामारख्या अननुभवी माणसांनीं टरवले कीं अमरनाथला जायचें ११,५०० फूट उंचीवरचा आमचा तळ सोडून थोडेजण पुढे निघालो. वाटाळ्या म्हणून एक स्थानिक धनगर बगेवर घेतला होता.

कमरेला दोऱ्या बांधून किथ्थेक हिमनद्या चढून गेलो, किथ्थेक ओलांडल्या.

।स अधिकच होऊं लागला, श्वासोच्छ्वास करणेंहि जड पडूं लागलें. आमच्या हमा-
लांच्या पाठीवर थोडें थोडेंच सामान होतें, तरीहि त्यांच्या नाकांतून रक्त वाहूं लागलें,
व हिमनद्यांचीं पात्रें कमालीचीं घसरडीं झालीं. आम्ही अगदीं थकून गेलो.
एकेक पाऊल मोठ्या मुष्कळीनें पडत होते. तरी पण आमचा मूर्खपणाचा बेत आम्हीं
सोडला नाही. सकाळीं चार वाजतां आम्हीं तळ सोडला होता. जवळ जवळ
बारा तास एकसारग्वें चढल्यावर आम्हांला बक्षिसी काय मिळाली, तर एक विस्तीर्ण
हिमाच्छादित मैदान दृष्टीस पडलें ! परंतु तो देखावा मात्र उदात्तरम्य होता. हिम-
शिखरांनीं वेष्टित असा तो भूभाग रत्नखचित मुकुटाप्रमाणे अथवा स्वर्देवतांच्या क्रीडां-
गणाप्रमाणे शोभत होता. बर्फ व धुकें अधिकच पडूं लागलें व तो देखावा लुप्त झाला.
आम्ही किती उंचीवर होतो ते कळले नाही. पण बहुधा १५,००० ते १६,००० फुटांवर
ती जागा असावी. कारण अमरनाथाच्या गुहेच्या बरेच वर आम्ही उभे होतो.
आम्हांला आतां अर्धा एक मैलाचा तो हिमाच्छादित प्रदेश तेवढा ओलांडावयाचा
होता. मग खालीं उतरलें कीं अमरनाथ. चढ मागे पडल्यामुळे आतां त्रास सपला
असे आम्हांस वाटलें. साहजिकच शरीर थकले होते, तरी मनाला हुशारी वाटूं लागली
व आम्हीं पुढें पाऊल टाकले. जर्मन फार फसवी होती. वाटेंत अनेक चर
होते व नुकत्याच पडलेल्या बर्फानें कांहीं धोक्याच्या जागा झांकून गेल्या होत्या.
ह्या बर्फापायींच इतिथ्री होण्याचा प्रसंग मजवर येऊन ठेपला. बर्फ पाहून
पाय टाकला तो बर्फाचा पापुद्रा पायाखालीं फाटून मी एका प्रचंड चराच्या
जाभाडांत गडप झालो. फार विस्तृत अशी ती भेग होती. तिच्या तळ्याशीं वस्तु
गेली कीं ती कांहीं युगें तरी मुरधित राहणार याविषयीं शका घेण्याचे कारण नव्हतें !
पण माझा तोल सुटला नाही. त्यामुळे चराच्या कडांना मी घट्ट धरून ठेवले. मग मला
वर खेंचण्यात आले. या प्रसंगामुळें मन जरा हवकलेच; पण आम्हीं माघार घेतली
नाही परंतु त्यानंतर चर एका मागोमाग वाटेंत आडवे येऊ लागले. त्यांपैकीं कांहीं
इतके रुद होणे कीं ते ओलांडावयास अवश्य तीं साधनेंच आमच्यापाशीं नव्हतीं. तेव्हां
निरुपाय म्हणून परत वळवो. थकलो तर होतोच; त्यांत निराशेची भर पडली आणि
अमरनाथाचे दर्शन कांहीं घडले नाही !

काश्मीरांतील उच दऱ्याटोगरांनीं माझ्या मनाला इतका कांहीं चटका लावला
होता. कीं लवकरच पुन्हां तथे जावयाचा मी संकल्प केला. मी किती वेळां बेत केले,
प्रवासाच्या योजना आंखल्या. कुतूहलांचें स्थान बनलेल्या तिबेटांतल्या त्या मानस
सरोवराचें व शेजारच्या हिममय कैलासाचे दर्शन घेण्याचाहि माझा बेत होता. त्याचा
नुसता विचार मनांत आला, तरी मन आनंदाने डुळू लागते ! परंतु बेत करून आज
अठरा वर्षे झालीं, तरी मी येथेच आहे. जबर इच्छा असून काश्मीरांत जाणेंहि
साधले नाही. राजकारणाच्या व सार्वजनिक कामांच्या जाळ्यांत मी अधिकाधिकच
गुंतत जात आहे व पर्वत उदघण्यच्या आणि समुद्रपार होण्याच्या ऐवजीं

प्रवासाची हौस मला तुरुंगाच्या वाऱ्या करूनच भागवावी लागत आहे ! पण माझे बेत अद्यापि चालू आहेतच ! बेत करतो म्हटलें तर तुरुंगांत देखील कोणाला वदी करतां यावयाची नाही ! शिवाय तुरुंगांत दुसरें करणार तरी काय ? ज्या दिवशीं हिमालय चढून मी त्या मनःपूजित सरोवराच्या कांठीं पोचलेला असेन, त्या दिवसाचीं चित्रे मी मनाशींच रेखाटीत बसतो ! मध्यतरींच्या काळांत आयुःक्षण सिकताकणाप्रमाणें क्षिञ्जून चाललेच आहेत, तारुण्य जाऊन मध्यमावस्था प्राप्त झाली आहे; तीहि सपेल आणि तिच्या जागीं “ कृतांताचा अमल ध्वज ” फडकू लागेल. आणि कधीं कधीं मला वाटतें की जरठ झाल्यावर मी कसचा जातो कैलासाला आणि मग कुठलें आले आहे मानस सरोवर ! तथापि तो प्रवास करण्यालायक आहे; सुरुवात तर करावी, मग अखेरचा मुक्काम न कां नजरेस पडेना !

“ ये अहा ! ती पर्वतांची रम्य माळा अंतरी
संक्रांता जे ५ आनी सांध्यरागें माधुगी
-आणि ये अद्यापि माझा जीव नेत्रां, मोडुनी-
पाहतां अ-वृष्ट रात्री त्या हिमाच्या तेंधुनी. ”*

गांधीजींचें आगमन, सत्याग्रह व अमृतसर

महायुद्ध संपले तेव्हां हिंदुस्थानांत खळवळ चालू होती, पण ती आंतल्या आंत-यंत्रशक्तीची प्रगति होऊन भांडवलदारांच्या सत्तेत आणि मत्तें भर पडली. उत्कर्ष पावलेल्या शिखरावरच्या या मूठभर लोकांना आतां सत्तेचा हव्यास वाटू लागला होता. आपला धनसचय फायदेशीरपणे कोठेंतरी गुंतवून आपल्या संपत्तीची वाढ व्हावी म्हणून त्यांना सधि हवी होती. बहुसंख्य जनतेचें भाग्य एवढें थोर कोटून असणार ? आपली दमछाट करणारा बोजा जरा हलका व्हावा, एवढीच तिची इच्छा होती. राज्ययंत्रांत फार मोठे बदल होऊन स्वयं शासनाचे बरेचसे अधिकार पदरांत पडतील आणि मग प्रगतीचे अनेकविध मार्ग खुले झाले, कीं आपली भाग्यरेषा उमटेल अशी आशा मध्यम वर्ग बाळगून होता. ह्या चुळबुळीचे प्रत्यंतर जनतेत आणि विशेषतः शेतकऱ्यांत दिसूहि लागले होते. सैन्यभरतीसाठीं उपयोगांत आणलेल्या जबर-दस्तीच्या मार्गांचे विस्मरण पजाबी जनतेला झालें नव्हते. 'कोमागाटा मारु' प्रकरणां व इतर प्रसर्गां कटाचे खटले उभे करून जी भयकर दडपशाही चालविण्यांत आली, तिच्यामुळे सार्वजनिक असतोष अधिकच वाढला. लांबलंबच्या देशांत. आघाडीवर लढलेले सैनिक रणक्षेत्रावरून परत आले होते. पूर्वी आज्ञाधारक कळसूत्री बाहुल्याप्रमाणें वागणारे ते शिपाईगडी आतां बदलून गेले होते. त्यांच्या मानसिक शक्ती वाढल्या होत्या तेहि असतुष्टच होते.

तुर्कस्तान आणि खिलाफत प्रकरणामुळें मुसलमानांना राग आला होता व त्यांची चळवळ फैलावत होती. तुर्कस्तानबरोबरच्या तहनाम्यावर अद्याप सहा झाल्या नसल्या, तरी पुढें काय होणार त्याची कल्पना येण्यासारखी होती. म्हणून एकीकडे चळवळ चालू ठेवून ते वाट पाहात होते.

वाट पाहावी, अपेक्षा करीत असावें हीच मनोवृत्ति त्या वेळीं देशभर प्रभावी झाली होती. मन आशामय होतें, पण भीति व चिंता यांचीहि सावली त्याच्यावर पडलेली होती. नंतर रौलॅट्-कायदे मंजूर झाले, त्यांत अटकच्या भरमसाट सवलती देण्यांत आलेल्या असून खटल्याच्या बाबतीत नेहमींच्या कायद्याने घालून दिलेल्या यमनियमांचा त्यांत मागमूसहि नव्हता. या कायद्यामुळे सर्व हिंदुस्थानभर सतापाची लाट उसळली. नेमस्तहि त्यांत सामील झाले व त्यांनीं ह्या कायद्यांचा कसून निषेध केला. सर्व मतांच्या लोकांनीं या कायद्यांना विरोध केला. तरीदेखील अधिकाऱ्यांनीं

कायदे तसेच पुढे रेटीत नेले व ते मजूरहि झाले. मोठ्यांत मोठी सवलत मिळाली ती ही की कायद्याचा अमल तीन वर्षांपुरता मर्यादित करण्यांत आला.

पधरा वर्षानंतर त्या कायद्याकडे व न्यांच्यामुळे उत्पन्न झालेल्या असंतोषाकडे दृष्टि टाकणे बरेच फायदेशीर आहे. कायद्यावर शिककामोर्तब झाले खरे: पण तीन वर्षांच्या मुदतींत त्यांचा एकदाहि उपयोग करण्यांत आला नाही. आणि तीं कांहीं शांततेचीं वर्षे नव्हतीं. १८५७ नंतर पुन्हां याच वेळीं हिंदुस्थानांत मोठ्यांत मोठी दंगल माजली. एकमुखी विरोधाची पर्वा न करतां ब्रिटिश सरकारनें दडपून कायदा मंजूर करून घेतला, मजूर झाल्यावर तो म्यान करून टाकला, आणि चळवळ मात्र अंगावर ओढवून घेतली ! या सर्व प्रकारामुळे अशी कल्पना मनांत येते, कीं दंगल माजवण्याच्या हेतूनेच हा कायदा मजूर करून घेण्यांत आला असावा.

दुसरी ध्यानांत ठेवण्यासारखी गोष्ट अशी कीं, आज पधरा वर्षानंतर रोजच्या रोज ज्यांची अमलबजावणी चाललेली आहे, असे रौलॅट् कायद्याहून कितीतरी कडक कायदे कायदेपुस्तकांत अन्तर्भूत झालेले आहेत. ज्या या कायद्यांच्या व वटहुकुमांच्या कृपाछत्राखाली आम्ही ब्रिटिश राजवटीचीं सुखे चाखीत आहोत, त्यांच्याशीं तोलून पाहिला तर रौलॅट्-कायदा म्हणजे स्वातंत्र्याची सनदच वाटेल ! मात्र एक फरक एवढ्या काळांत घडून आलेला आहे; तो असा कीं १९१९ सालापासून आम्हांला माँटेग््यू-चेम्सफर्ड घटनेनुसार बरेचमे स्वयशासनाचे अधिकार प्राप्त झालेले असून आतां आणखी नवे अधिकार प्राप्त होण्याचा मंगल समय दाराशींच येऊन ठेपला आहे. एकसारखी प्रगति होत आहे आमची, दुसरे काय !

१९१९ न्या प्रारंभी गांधीजी एका जिवावरच्या दुखण्यांतून बचावले. रौलॅट्-कायद्यांना समति देऊ नका अशी काकुळतीची विनंति आजगी असतानाच त्यांनीं व्हाइसरॉयला केली होती. इतर विनत्यांप्रमाणेंच ह्याहि विनतीची वित्हेवाट लागली, आणि जवळजवळ मोठ्या नाग्वर्षानेच त्यांनीं आपल्या पहिल्या देशव्यापी चळवळीचें नेतृत्व स्वीकारले. सन्याग्रह-सभा भरविण्याचा त्यांनीं उपक्रम सुरू केला. यांतल्या सभासदांनीं रौलॅट् कायदा मोडण्याची प्रतिज्ञा कगवयाची होती, व वेळोवेळीं नेर्दिष्ट करण्यांत येतील ते जुलमी कायदे मोडण्यासहि ते प्रतिज्ञेप्रमाणे बांधलेले गेले. थोडक्यांत म्हणजे जाणूनबुद्ध उघटपणें तुरुंगाचा मार्ग त्यांनीं चोखाळायचा होता.

मी ह्या सूचना वृत्तपत्रांत वाचल्या आणि मला अतिशय समाधान वाटलें. पुतागुतींतून बाहेर पडण्याचा उपाय एकदांचा सांपडला. सरळ, उघट, आणि बहुशः परिणामकारक अशी एक कार्यपद्धति हातीं लागली. माझ्या उत्साहाला भरती आली. सन्याग्रह-सभेचा तात्काळ सभासद होण्याचा विचार मनांत आला. कायदेभंग, तुरुंगवास सगळे परिणामांचा मला दखल नव्हती. तमले विचार मनांत आलेच, तर मला त्यांची पर्वा वाटली नाही. पण एकाएकीं माझा उत्साह मावळला. गोष्ट वाटते तितकी

सोपी नाही हें कळून चुकलें; कारण माझे वडील या कल्पनांच्या सर्वस्वी विरुद्ध होते. नवी सूचना दिसली कीं गेले हुरळून अशी त्यांची रीत नव्हती. नव्या मार्गावर पाऊल टाकण्यापूर्वी ते बारकाईनें विचार करीत आणि सत्याग्रह-सभेविषयीं जो जो ते अधिक विचार करूं लागले, तो तो त्यांना ती जास्त जास्तच नापसत वाटूं लागली. थोडेसे लोक तुरुंगांत गेले तर काय होणार, सरकारवर त्यामुळें कितीसें दडपण पडणार ? परंतु याहिपेक्षां वैयक्तिक प्रश्नाचीच त्यांना खरी आंच लागली होती. मी तुरुंगांत जाणार ही कल्पनाच त्यांना असद्य झाली ! तुरुंगाकडे जाणारा मनुष्यांघ अद्यापि पुरासारखा वाहू लागला नव्हता. बन्दिवासाची कल्पना त्या काळांत कशीशीच वाटत असे. आमच्यावर वडिलांचे अतोनात प्रेम होतें. प्रेमाचा बाजार त्यांनीं करीं भरवला नाही; पण त्यांच्या सयमाच्या पापट्याखालीं वास्तव्याचा खोल सांठ भरलेला होता.

कित्येक दिवस मनाची ही तगमग चालू होती. आमच्या जीवनाची उलथापालथ करून टाकणारी फार प्रचंड समस्या आपणापुढें उभी आहे याची जाणीव आम्हा दोघांनाहि असल्यामुळें आम्ही एकमेकांशीं वागतांना शक्य तितक्या सौजन्यानें वागण्याची खबरदारी घेत होतो. शक्यतो वडिलांचे दुःख कमी करावे अशी माझी इच्छा होती. पण सत्याग्रहाचा मार्ग हाच आतां आपला मार्ग याविषयीं मात्र मनांत शका राहिली नाही. तो काळ दोघांनाहि कष्टप्रद वाटला. रात्रीमागून रात्री मीं एकत्र्यानेंच हिंडण्यांत घालवल्या; त्या वेळीं मनाचे अगदो हाल होत. मी चांचपडत मार्ग शोधीत होतो. मला मागाहून समजले कीं प्रत्यक्ष अनुभव असावा म्हणून वडिलांनीं जमिनीवर निजूनहि पाहिले. त्यांना वाटे कीं तुरुंगांत मला जमिनीवरच निजावे लागणार.

वडिलांनीं धिनति केल्यावरून गांधीजी अलाहाबादेस आले आणि त्या दोघांचा एकांतीं खूप विचारविनिमय झाला. मीं प्रसंग अगावर ओढवून घेऊ नये आणि वडिलांच्या मनाला त्रास होईल असे कांहींहि करू नये असा सल्ला निष्कर्ष म्हणून गांधीजीनीं मला दिला. मला हा प्रकार बरा वाटला नाही. पण इतम्यांत हिंदुस्थानांत निराळ्याच घटना घडून येऊन सर्वच परिस्थिति पालटली व सत्याग्रह-सभांच्या कामाला लगाम लागला.

सत्याग्रह-दिन, सर्व देशभर हरताळ, सर्व व्यापार बंद, दिल्ली व अमृतसर येथे पोलिसांनीं व सैन्यानें केलेले गोळीबार, कित्येक इसमाचे त्या पार्यीं पडलेले बळी, अमृतसर आणि अलाहाबाद येथें लोकसमुदायांनीं केलेली हिंसा, जालियनवाला बागेंतील कत्तल, पजाबांत लष्करी कायद्यानें केलेली अमानुष मानहानि व त्या कायद्यामुळें ओढवलेला अनर्थ, असे प्रसंग घडत होते.

पंजाब एकाकी सांपडला. देशाशीं असलेला त्याचा संबध तोडण्यांत आला. सबध पजाबवर जणु कांही जाड पडदा टाकून त्याला दृष्टीआड करण्यांत आलें. वर्तमान जवळजवळ कळेनासेच झाले. कोणाला पजाबांत जातां येईना, कोणाला त्या कोंडीतून बाहेर पडतां येईना.

त्या यमपुरीतून कसेबसे बाहेर निसटलेले फुटकळ लोक इतके भेदरून गेले होते, की त्यांना संगतवार कांहीहि सांगतां येईना. आम्ही बाहेर थांबलेले लोक असहाय होऊन, दीनवाणे बनून कांहीं वातमीचे तुकडे मिळतील म्हणून वाट पाहात बसलों होतो. आमच्या अन्तःकरणांत जहर भरलें होतें. आमच्यापैकी कांहींजणांना वाटे की उघडपणें सकटांत गवसलेल्या भागांतून जावे आणि लष्करी कायदा मोडावा. पण आम्ही होतो तेंथेंच शकलो. मध्यतरीच्या काळांत सहाय्यासाठी व चौकशीसाठी एक वजनदार समिति काँग्रेसतर्फे नेमण्यांत आली.

मुख्य मुख्य भागांतील लष्करी कायदा मार्गें घेऊन बाहेरच्या लोकांना आंत येण्याची परवानगी जाहीर झाल्याबरोबर काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते भराभर पंजाबांत गेले आणि त्यांनी सहाय्य व चौकशी करण्यास प्रारंभ केला. मदत करण्याचें काम बहुतेक पडित मालवीय व स्वामी श्राद्धानंद यांच्याकडे व चौकशीचे काम मुख्यतः माझे वडील व चित्तरजन दास यांच्या हातीं सोपवले होतें. त्यांत गांधीजी बारीक लक्ष घालीत आणि त्यांचा सल्लाहि इतर लोक घेत. अमृतसर-विभाग दासबाबूनीं स्वतःकडे घेतला त्यांना हवी ती मदत करण्यासाठी माझी नेमणूक झाली, व त्यांच्याबरोबर मला पाठविण्यांत आले. त्यांच्याबरोबर व त्यांच्या हाताखाली काम करण्याचा हा पहिलाच प्रसंग. मला मिळालेला तो अनुभव फार मोलाचा होता. त्यांच्या-विषयींचा माझ्या मनांतला पूज्यभाव त्या प्रपगाने वृद्धिंगत झाला. जालियनवाला बागेसबर्धीचा आणि ज्या बळात मनुष्यांना पोटावर सरपटावयास लावण्यांत आलें, त्याबद्दलचा बहुतेक सार्धापुरावा आमच्या समक्ष घेण्यांत आला. तो नंतर काँग्रेस-चौकशीच्या अहवालांत प्रसिद्ध झाला. जालियनवाला बागानहि आम्ही बरेच वेळां गेलों आणि तेथील तपून तपून जागा तपासली.

मला वाटें एडवर्ड थॉम्पसन या गृहस्थानीं अशी एक शक्कल काढली आहे की बागेंतून बाहेर पडावयास इतर दुसरे मार्ग आहेत अशी जनरल डायरची समजूत झाल्यामुळे त्याने दनका वेळपर्यंत गोळीबार चालू ठेवला. डायरची तशी समजूत असती व वस्तुस्थिती हे तर्गाच असती, तर्गिदेखील त्याच्यावरची जबाबदारी कमी होती ना. पण त्याची अशी समजूत असेल ही कल्पनाच विलक्षण वाटते ! तो उभा होता त्या उच्चव्यावर कोणीहि उभा राहिला, तर त्याला सर्व जागा दिसण्यासारखी आहे. सर्व बाजूनीं उच उच इमारती असल्याकारणाने ती कशी बंद झालेली आहे ते तेथून सहज लक्षांत येईल. फक्त एकाच बाजूला घरें नमलेली शंभर फूट जागा होती. तिच्यावर मुमारे पांच फूट उंचाची ठेगणी भिंत होती. मृत्यूच्या अग्नि-वर्षावाने लोक पटापट मरून पडत आहेत हें पाहतांच हजारों लोक त्या भिंतीकडे धांवले आणि तिच्यावरून चढून जाण्याचा प्रयत्न करूं लागले. आम्हांला मिळालेल्या पुराव्यावरून व खुद्द भिंतीत शिरून बसलेल्या असंख्य गोळ्यांवरून असें दिसतें की, गोळीबाराचा मारा मग भिंत वरच करण्यांत येऊं लागला ! हेतु हा की लोकांना

निसटतां येऊं नये. हा सहार थांबला तेव्हां मेलेल्यांचे व घायाळांचे ढीगच्या ढीग भिंतीच्या दोन्ही अगाला पडलेले दिसून आले.

१९१९ च्या अखेरीस मी रात्रीच्या गाडीनें अमृतसरहून दिल्लीला जात होतो. मी शिरलो तो डबा जवळजवळ भरलेला होता. वरचा एकच विछाना रिकामा होता तो मी पकडला. सकाळीं पाहतों तो माझ्या बरोबरीचे सर्व प्रवासी लष्करी अधिकारी असल्याचें आढळून आलें. एकमेकांशीं ते खड्या अवाजांत बोलत असल्यामुळें मला त्यांचें सभाषण ऐकल्यावांचून गत्यंतर नव्हतें. त्यांपैकीं एकजण मोठ्या दिमाखानें आणि उन्मत्तपणानें आपली वाजू मांडीत होता. लवकरच मला समजलें कीं जालियनवाला बागेतील वीरशिरोमणि, जनरल डायर ते हेच. अमृतसरचे आपलें अनुभव ते निवेदन करीत होते. त्यांनीं सांगितलें कीं 'सर्व शहर माझ्या केवळ मुठीत होते. एकदां मनांत आले कीं हे बडखोर शहर पार धुळांस मिळवावें; पण म्हटलें जाऊं या; आणि मग तो विचार सोडून दिला.' हटर चौकशी-कमिटीपुढे जवानी देऊन ते लाहोरहून परत चालले होते. हे सभाषण ऐकून व त्यांचा निष्ठुरपणा पाहून माझ्या मनाला मोठा धक्का बसला. भडक गुलाबी रंगाच्या पट्ट्यापट्ट्यांचा पायजमा व अगावर पोशाख चढवण्याच्या वेळीं घालावयाचा झगा अशा पेहेरावांत स्वारी दिल्ली स्टेशनवर उतरली.

चौकशीचे काम चालू असतां गांधीजींची भेट अनेक वेळां झाली. त्यांच्या सूचना कभिटीला पुष्कळदां विलक्षण भासत व त्या नापसतहि करण्यांत येत. परंतु वाद-विवाद करून ते आपल्या सूचना स्वीकारावयास लावीत. त्यांच्या सल्ल्यांतील मग्न्यां नंतर प्रसंगाने कळून आली व राजकारणाविषयांच्या त्यांच्या अचूक ज्ञाना-वरील माझा विश्वास त्यामुळें वाढला.

पजाब-प्रकरणाचा व चौकशीचा माझ्या वडिलांच्या मनावर अतिशय परिणाम झाला. त्यांच्या मनाचा कायदेशीर व सनदशीर पायाच हादरला आणि एका वर्षांनंतर जो पालट झाला, त्याची पूर्वतयारी या वेळेपासून आस्ते आस्ते होत गेली. अलाहाबादच्या "लीडर" या नेमस्त वृत्तपत्राचे धोरण नापसत वाटून त्यांनीं "इंडिपेण्डंट" नांवाचें दुसरें दैनिक काढलें. त्याला उत्तम यश येत गेले. पण सुरुवाती-पासूनच त्याची व्यवस्था नीट लागली नाहीं. त्याला सपादक, व्यवस्थापक वगैरे सर्वच जबाबदार आहेत. मी डायक्टरीपैकीं एक होतो, पण मला काडीइतकाहि अनुभव नव्हता. त्या व्यवसायांतील दगदगीचा व बखेड्यांचा मला मनस्वी त्रास होऊं लागला. वडिल व मी लवकरच पंजाबांत गेलों आणि आमच्या गैरहजेरींत तें वर्तमानपत्र घसरणीला लागले, व अनेक आर्थिक अडचणी उत्पन्न झाल्या. १९२० आणि १९२१ सालीं तें चांगलें सांवरलें. पण आम्ही तुरुंगांत गेल्यानंतर १९२३ च्या सुरुवातीला त्यानें कायमची समाधि घेतली. तेव्हांपासून वर्तमानपत्राचा व्यवसाय म्हटला, कीं मला फार धास्ती वाटते.

१९१९च्या अमृतसर-काँग्रेसचे वडील अध्यक्ष होते. त्यांनी नेमस्तांना (जे आतां स्वतःला प्रागतिक म्हणवूं लागले होते) उद्देशून तळमळीनें भरलेले असें एक विनतिपत्र काढले. त्यांत लष्करी कायद्यामुळे उत्पन्न झालेल्या भीषण परिस्थितीचा विचार करून काँग्रेसला येऊन मिळा, “घायाळ झालेला पंजाब” तुम्हांला विनवीत आहे असें म्हटले होते. ही विनति व्यर्थ जाणार नाही अशी आशा होती. पण त्यांनी अपेक्षित उत्तर दिले नाही; काँग्रेसला मिळण्याचे त्यांनी नाकारले. त्यांचे डोळे अगामी सुधारणांकडे लागून राहिले होते. त्यांच्या नकारामुळे बटिलांचें मन दुखावले व प्रागतिकांतला व त्यांच्यांतला भेद दुणावला.

अमृतसर-काँग्रेस म्हणजे पहिली गांधी-काँग्रेस होय. लोकमान्य टिळक तेथे हजर होते व त्यांनीं वादविवादांत प्रामुख्यानें भागहि घेतला. परंतु प्रतिनिधीपैकी बहुसंख्य लोक विशेषतः बाहेर जमलेला जनसमुदाय गांधीजी नेतृत्व स्वीकारणार अशा अपेक्षेने उभा होता यांत शकाच नाही. हिंदी राजकीय क्षितिजावर “महात्मा गांधी की जय” ह्या घोषणेचा नाद दुमदुमू लागला. स्थानबद्धतेतून नुकतेच सुटून आलेले अलीबधू सरळ काँग्रेसला येऊन मिळाले व राजकारणाला नवे स्वरूप व नवी दिशा प्राप्त झाली.

खिलाफत-शिष्टमंडळबरोबर महमदअल्ली लवकरच युरोपांत गेले व इकडे खिलाफत-चळवळ अधिकाधिक प्रमाणांत गांधीजींच्या हातीं येऊन अहिंसासमय असहकाराचाहि ती विचार करू लागली. १९२० च्या जानेवारीत दिल्लीस व्हाइसरॉयला भेटण्यासाठी एक खिलाफतीचे शिष्टमंडळ जाणार होते. गांधीजीहि त्यांत सामील व्हावयाचे होते. ते दिल्लीस पांचप्यांच्या आधीच व्हाइसरॉयकडे मागण्यांचा कच्चा मसुदा पाठविण्यांत आला. गांधीजींनीं मसुदा वाचून तो नापास केला; इतकेच नव्हे, तर त्यांत मूलतः बदल होणार नसेल तर शिष्टमंडळबरोबर जाण्याचेहि नाकारले. त्यांचा आक्षेप असा होता कीं मसुदांत सदिग्धपणा फार आहे आणि किमान मागण्यांचा मुळीं उल्लेखच नाही. हें व्हाइसरॉयच्या, ब्रिटिश सरकारच्या, लोकांच्या अगर स्वतःच्या कोणाच्याच दृष्टीनें रास्त नव्हे. उगीच भरमसाट मागण्या न करतां आपल्या किमान मागण्या निखालस शब्दांत मांडाव्यात व त्यांसाठीं जिवांत जीव असेपर्यंत झगडावें. मागण्यांविषयीं खरी कळकळ असेल, तर हाच एक सन्माननीय व योग्य मार्ग आहे.

हिंदी राजकारणी मंडळींना ही सूचना अगदींच नवीन वाटली. अतिशयोक्तिपूर्ण शब्दांनीं आपले म्हणणें सजवून व्यापाऱ्यासारखी हेंगळ घालीत बसण्याची आम्हांला सवय झाली होती! गांधीजींनीं व्हाइसरॉयच्या खाजगी चिटणीसांना कांहीं नवे परिच्छेद कळवले. त्यांत किमान मागण्या प्रथित केलेल्या होत्या. व्हाइसरॉयचें उत्तर मोठें मजेशीर होतें. त्यांनीं जबाब पाठवला, कीं पूर्वीचा मसुदाच ठीक होता; नव्या मागण्या मान्य करतां येत नाहीत.

खिलाफत-समितीच्या मागण्या सरकार धुडकावून लावील ही गोष्ट स्पष्ट दिसत होती. झगडा करावा लागणार हेहि निश्चित होते. मौलवींशी व उलेमांशी खूप चर्चा झाली. अहिंसा, असहकार वर्गरेंचा कीस निघाला. अहिंसेचा मार्ग सपूर्णपण मान्य असेल तर आपण तुमच्या सेवेला सादर आहोत, पण अहिंसेत भेसळ, लटपट, खाडाखोडी, कोठेहि होतां कामा नये असें गांधींनी कळवले. अहिंसेची कल्पना मौलवींना उलगाडणें सोपें नव्हतें. पण शेवटीं आमच्या धर्मांत योग्य कामासाठीं हिंसा करण्यास प्रत्यवाय नाही, तेव्हां अहिंसेला तत्त्व म्हणून नव्हे तर धोरण म्हणून आम्ही मान्यता देतो, असें त्यांनीं कळवले.

राजकीय चळवळ व खिलाफत-चळवळ १९२० सालीं जोडीनें वाढत होत्या. दोन्ही एकाच दिशेनें निघाल्या होत्या. काँग्रेसनें गांधीजींच्या अहिंसायुक्त असहकारितेचा स्वीकार केल्यावर या दोन्ही चळवळी एकमेकींशीं निगडित झाल्या. खिलाफत-समितीनें हा नवा कार्यक्रम प्रथम स्वीकारला व १ ऑगस्टपासून मोहिमेला सुरुवात करण्याचें नक्की ठरले.

वर्षाच्या प्रारंभी अलाहाबादेला सय्यद राजा अल्लीच्या घरीं मुस्लिम-लीगच्या कौन्सिलची बैठक भरली होती. माझी तेथें पूर्ण निराशा झाली. शोकतअल्ली उत्साही दिसत होते. पण बहुतेक बाकीचे पुढारी आंबट तोंडे करून बसलेले दिसले. त्यांना विरोध करण्याचे धैर्य होईना, आणि कार्यक्रमांत सामील होण्याचेहि धाडस होईना. हे पुढारी कशाची कान्तिकारक चळवळ करणार आणि ब्रिटिश सरकारला हे काय आव्हान देणार, असे विचार माझ्या मनांत आले. गांधीजी तेथे बोलले. त्यांचें ते भाषण म्हणजे त्यांच्या उत्कृष्ट अधिकारयुक्त भाषणांपैकीं एक होते. विनययुक्त पण स्पष्ट आणि वज्राप्रमाणें कठिण, गोड व मृदु पण त्याचबरोबर सडेतोड आणि कळकळीनें भरलेले असे ते शब्द ऐकल्यावर तेथल्या मुसलमान पुढाऱ्यांची अविकच तारांबळ उडाली.

भाषणांतील ते युद्धनीतिविषयक दृष्टांत व ती धगधगणारी तळमळ पाहून श्रोत्यांपैकीं बहुतेकांची पांचांवर धारण बसली. परंतु डगमगणाच्या श्रोत्यांचा धीर कायम ठेवण्याचे काम शोकतअल्ली बजावित होते. त्यामुळे मतदानाची वेळ येतांच बहुतेक लोकांनीं पडक्या तोंडानें हळूच ठरावाच्या बाजूनें म्हणजे लढाईला अनुकूल मतें दिलीं !

मुस्लिम-लीगपैकीं फारच थोड्यांनीं लढ्यांत भाग घेतला. बहुतेक लोक सरकारी नोकऱ्यांच्या आश्रयाला गेले. मुस्लिम-लीग ही बहुसंख्य मुसलमानांची प्रातिनिधिक अशी संस्था कधींच नव्हती. १९२० ची खिलाफत कमिटी हीच खरी प्रातिनिधिक व प्रबळ संस्था. तिनें मात्र लढ्यांत उत्साहानें भाग घेतला.

गांधीजींनीं असहकारितेच्या लढ्याला १ ऑगस्ट रोजीं प्रारंभ करावयाचा

असे ठरविले असले, तरी ह्या सूचनेला काँग्रेसची मान्यता अद्यापि मिळालेली नव्हती. त्याच दिवशी मुंबईत लोकमान्यांनी देह ठेवला. सिंधमधील दौरा आटोपून गांधीजी सकाळीच मुंबईला पोचले होते. मीहि त्यांच्याबरोबर होतो. आपल्या प्रिय अशा महान् पुढाऱ्याच्या शवाचा सन्मान करण्यासाठी मुंबईचे लक्षावधि लोक ज्या भव्य मिरवणुकीत सामील झाले होते, तीत आम्हीहि जाऊन मिळालो.

माझी हकालपट्टी

माझ्या वर्गाचें म्हणजे मध्यम वर्गाचें माझे राजकारण होतें. त्या वेळचें शब्दनिष्ठ राजकारण (आणि बऱ्याच प्रमाणांत हल्लींचेहि) मध्यम वर्गापुरतेंच असे. नेमस्त झाले काय अगर जहाल झाले काय, सगळे मध्यम वर्गाचेच प्रतिनिधी. त्यांनीं आपल्या वर्गहितासाठीं निरनिराळ्या सुरांत हाकाटी चालविली होती. वरिष्ठ मध्यम वर्गांतल्या मूठभर लोकांचे प्रतिनिधी म्हणजे नेमस्त. त्यांना ब्रिटिश राजवटींतच बहुधा वरकत प्राप्त झाली होती. त्यांच्या चालू सामाजिक प्रतिष्ठेला व हिताला बाध आणील असा कोणताच मूलग्राहि पालट त्यांना पसत पडणें शक्य नव्हते. ब्रिटिश नोकरशाहीशीं व जमीनदार वर्गाशीं त्यांचे हितसंबंध निगडित झालेले होत. जहाल हे कनिष्ठ मध्यम वर्गाचे पुरस्कर्ते म्हणून उभे होते. कारखान्यांतले कामगार महायुद्धामुळें सभ्येनें बरेच वाढले होते. ठिकठिकाणीं त्यांचे स्थानिक संघ असले, तरी त्यांचा प्रभाव फारसा पडत नसे. शेतकरी मात्र आंधळा, दरिद्री व दुःखी असा राहिला होता. दैवाशीं जुळते घेऊन सरकार, जमीनदार, सावकार, छोटेमोठे अधिकारी, शिपाई, वकील, भटजी या सर्वांच्या लाथा खात आणि पिळगूक सहन करीत तो स्वस्थ पडला होता.

वृत्तपत्रें वाचणाराच्या मनांत हिंदुस्थानांत लक्षावधि कामकरी-शेतकरी आहेत अथवा त्यांना समाजांत कांहीं महत्त्वाचे स्थान आहे, असा विचार-सुद्धां डोकावला नसता. ब्रिटिशांच्या मालकीचीं अग्लो-इंडियन वृत्तपत्रें बऱ्या अधिकार्यांच्या बातम्या तेवढ्या छपीत. त्यांचे नाच, त्यांच्या जेवणावळी, त्यांचीं नाटकं वगैरे मजकूर त्यांत सविस्तर असावयाचा. हिंदुस्थानच्या माणसाचा राजकीय दृष्टिकोण ते कशाला मांडतील ! काँग्रेस-अधिवेशनाचें वृत्तदेखील मागच्या पानावर चार ओळींत असावयाचें ! पण एकाद्या प्रमुख अगर फुसक्या हिंदी गृहस्थाने काँग्रेसची निंदा केली कीं मग ती मात्र ठळक जागीं द्यावयाची. कधीं कधीं संपाविषयीं ओझरता उल्लेख येई आणि शेतकरी भागांत एकादे वडच उभें राहिले, तर त्याचाहि नाम-निर्देश होई.

हिंदी वृत्तपत्रांनीं इंग्रजी पत्रांचाच किता पुढें ठेवला असला, तरी राष्ट्रीय चळवळीला ते बरेच महत्त्वाचे स्थान देत असत. हिंदी लोकांची एकाद्या छोट्या-मोठ्या जागीं नेमणूक झाली, कीं त्यांना त्याचें मोठें महत्त्व वाटे. जमिनीची फेर-

तपासणी होळं लागली कीं सरकारसारा वाढावयाचा हें ठरल्यासारखेंच असे. त्या-
विरुद्ध वृत्तपत्रांतून मोठा गिळा होई. कारण वाढत्या साऱ्यामुळें जमीनदाराच्या
खिशाला चाट बसे. गरीब कुळांची ना दाद ना फिर्याद. वृत्तपत्रें बहुधा जमीनदार
व कारखानदारांच्या हातींच असत. “राष्ट्रीय वृत्तपत्रां”ची अवस्था ही अशी होती.

प्रारंभीची काँग्रेसची नेहमीची मागणी म्हणजे कायमधारापद्धतीची.
जमीनदारांचे हित साधण्याचा यांतील उद्देश स्पष्ट होता. त्यांत कुळांचा उल्लेख
मुळीच दिसून येत नाही. राष्ट्रीय चळवळीच्या वाढीबरोबर गेल्या वीस वर्षांत परि-
स्थितींत फारच बदल घडून आला आहे. आणि आपले हिंदी वाचक कायम ठेवण्या-
साठी अँग्लो-इंडियन वृत्तपत्रेहि हिंदी राजकीय प्रश्नास महत्त्वाचें स्थान देऊ लागलीं
आहेत. हिंदी वृत्तपत्रांची दृष्टि मात्र जरा अधिक व्यापक झाली असून हल्लींची दृम
म्हणून शेतकरी-कामकऱ्यांबद्दल ती थोडीफार आस्था दाखवतात. औद्योगिक व
ग्रामीण प्रश्नांकडेहि ती लक्षपूर्वक पाहू लागली आहेत. असे असलें, तरी पूर्वीप्रमाणें
आतांहि आपल्या जमीनदार व कारखानदार मालकांच्या हितासंबंधीचेच विचार
त्यांत मुख्यतः आढळून येतात. पुष्कळ हिंदी संस्थानिकहि वृत्तपत्रव्यवसायांत पैसे
शुंतवून स्वतःचा फायदा करून घेत आहेत. ज्या वृत्तपत्रांचे मालक काँग्रेसचे साधे
सभासदहि नाहीत, त्यांनाहि काँग्रेसपक्षाची वृत्तपत्रें असें म्हणण्यांत येतें. काँग्रेसचें
नाव लोकप्रिय आहे, तेव्हां फायदा उकळण्यासाठी कांहीं व्यक्ति व गट त्याचा उपयोग
करीत असतात. खऱ्या जहाल मतांचा पुरस्कार करणाऱ्या वृत्तपत्रांना मात्र दंड व
दडपशाही या गडांतरांपासून सदोदित भय असतें.

१९२० सालापर्यंत शेतांत व कारखान्यांत राबणाऱ्या मजुरांच्या परिस्थिती-
विषयी मला कांहींच माहिती नव्हती. माझा सारा राजकीय दृष्टिकोण मध्यम-
वर्गीय होता. भीषण दारिद्र्य व दुःख मजुरांत पसरलेलें आहे हें मला ठाऊक
होतें आणि राजकीय दृष्ट्या हिंदुस्थान स्वतंत्र झाला कीं ह्या प्रश्नांचें निराकरण
करणें हें काम प्रथम हातीं घेतलें पाहिजे, असेंहि मला वाटे. परंतु पुढचा अपरिहार्य
टप्पा म्हणजे मध्यम वर्गाच्या वर्चस्वाखाली नांदणारा हिंदुस्थान, याबद्दल मला शंका
वाटत नसे. गांधीजींच्या चंपारणांतील व कैरामधील चळवळीनंतर मी शेतकऱ्यांच्या
प्रश्नांकडे जरा अधिक लक्ष देऊं लागलों. परंतु १९२० सालच्या राजकीय चळवळीच
माझ्या डोक्यांत घोळत होत्या. माझ्या दृष्टीसमोर क्षितिजावर उदयास येत अस-
लेल्या असहकारितेचीच चित्रें येत होती !

त्याच सुमाराला माझ्या राजकीय जीवनांत एक नवीनच प्रकरण उद्भवून
त्याला पुढें फार महत्त्व प्राप्त झालें. जवळजवळ यदृच्छ्या मी शेतकऱ्यांत खेचला गेलों
म्हणाना. तो प्रसंग असा :

माझी आई व कमला (माझी पत्नी) आजारी होत्या. १९२०च्या मे महिन्याच्या
प्रारंभी मी त्यांना घेऊन मसुरीला गेलों. माझे वडील एका मोठ्या राज्याच्या

खटल्यांत गुतले असून चित्तरंजन दास त्यांच्या विरुद्ध बाजूला होते. आम्ही मसुरीला सर्व्हाय हाटेलांत उतरलों. त्या वेळीं तेथें अफगाण व ब्रिटिश वकिलांत तहाच्या वाटाघाटी सुरू होत्या. अफगाण वकील सर्व्हाय हाटेलांतच उतरले होते. ते दूरदूरच राहात, एकीकडे भोजन करीत व सार्वजनिक दिवाणखान्यांत फिरकतही नसत. मलाहि त्यांचा विशेष विचारपूस करण्याचें कारण नव्हतें. एक महिना गेला, तरी अफगाण वकिलातीपैकीं एकाहि माणसाचा चेहरा माझ्या नजरेला पडला नाहीं, आणि पाहिल्या असला तरी मला ओळख पटली नाहीं. एके दिवशीं सध्याकाळीं पोलिस सुपरिंटेंडंट भवानक माझ्या खोलीवर आले आणि स्थानिक सरकारकडून त्यांना आलेलें पत्र त्यांनीं मला दाखविलें. त्यांत मी अफगाण वकिलातीशीं कोणत्याहि प्रकारचा सबंध ठेवणार नाहीं असें माझ्याकडून लेखी लिहून घेण्यांत यावें असें लिहिलें होतें. मला हे विचित्र वाटलें; कारण सबंध एका महिन्याच्या अवधींत मीं त्यांना एकदांहि डोळ्यांनीं देखलें नव्हते, व पुढेंहि ते नजरेला पडण्याचें कारण नव्हतें. सुपरिंटेंडंटला ही गोष्ट माहित होती; कारण अफगाण वकीलमंडळीवर त्याचें बारीक लक्ष असे. खरें म्हणजे गुप्त पोलिस खात्याचे टोळकेच्या टोळकें तेथें टेहळणीवर होतें. लेखी हमी लिहून देणें माझ्या स्वभावाविरुद्ध होतें म्हणून मीं त्याला नकार दिला. त्यानें मला डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटला भेटावयास सांगितलें. मी त्याप्रमाणे गेलों. माझा नकार कायम राहिल्यामुळे माझ्यावर हद्दपारीचा हुकूम बजावण्यांत आला व डेहराडून जिल्हा चौबीस तासांत सोडून जाण्याची आज्ञा झाली. याचा अर्थ असा कीं मसुरी-द्वन कांहीं तासांतच मुक्काम हालवणें जरूर होतें. आजारी आईला व पत्नीला तेथेंच सोडून जावें हें मला प्रशस्त वाटेना. पण हुकुम मोडावा असेंहि वाटेना. त्या वेळीं कायदेभग चालू नव्हता, म्हणून मी मसुरीहून निघालों.

सयुक्त प्रांताचे गव्हर्नर सर हारकोर्ट बटलर यांच्याशीं वडिलांची चांगली ओळख होती. त्यांना वडिलांनीं एक मित्रत्वाचें पत्र लिहिलें. असला मूर्खपणाचा हुकूम आपण बजावयास सांगितलेला असणें शक्य नाहीं, सिमल्याच्या कोणा तरी फाजिल हुषार अधिकाऱ्याची ही शककल असावी असें त्यांनीं पत्रांत लिहिलें होतें. सर हारकोर्ट यांचें उत्तर आले कीं हुकूम कोणत्याहि प्रकारें त्रासदायक नव्हता आणि लेखी हमी लिहून देण्यांत जवाहरलालची मानहानि झाली असती असेंहि नाहीं. वडिलांनीं प्रत्युत्तरांत आपला मतभेद व्यक्त केला व कळवले कीं, हुकूम जाणूनबुजून मोडण्याची इच्छा नाहीं. परंतु आईची अथवा पत्नीची प्रकृति विघडली असेल, तर हुकुमाची पूर्वा न करतां मी मसुरीला गेल्यावांचून राहाणार नाहीं. योगायोग असा कीं आईची प्रकृति अधिकच खालावली आणि वडील व मी दोघेहि मसुरीस जाण्या-करितां निघालों निघण्याच्या जरा आधीं हुकूम रद्द केल्याची तार आमच्या हातीं पडली.

सक्कळीं मसुरीला जाऊन पाहातों तों हाटेलेच्या चौकांत एक अफगाण वकील

माझ्या मुलीला हातांत घेऊन उभा होता. मागाहून असें कळलें कीं माझ्या हडपारीमुळें आमच्याबद्दल अफगाण वकीलमंडळांत कुतूहल निर्माण झालें व तेव्हांपासून माझ्या आईकडे दररोज एक फळांची करंडी व एक फुलांचा गुच्छ अफगाण वकीलमंडळाकडून पोचता होऊं लागला.

नंतर त्यांच्यापैकीं एकदोघांशीं आमची भेटहि झाली व अफगणिस्थानांत या असे आग्रहाचे निमंत्रणहि त्यांनीं आम्हांला दिले. ते नव्या राजवटींत अद्याप कायम आहे कीं नाही कोणास ठाऊक !

या निर्वासनाच्या हुरुमामुळें मला अलाहाबादेस दोन आठवडे काढावे लागले आणि तेवढ्या त्या काळांत मी किसान-चळवळीशीं जखडला गेलो. हा सबंध पुढें पुढें फारच वाढला व त्याचा माझ्या मनावर रूप परिणामहि झाला मी हडपार होऊन त्याच समाराग अलाहाबादेला रिकामपणीं बसलेला नसतो, तर काय झाले असतें असा विचार कधीं कधीं मनांत येतो. किसान-चळवळींत मी बहुशः केव्हां ना केव्हां तरी खेचला गेलोच असतो; पण मग माझे जाणें निराळ्या मार्गाने झालें असते व माझ्या मनावर सस्कारहि निराळेच उमटले असते.

मला आठवतं ते असें कीं १९२० च्या जूनमध्ये प्रतापगडच्या अगदीं आंतल्या भागांतून सुमारें दोनशे किसान पन्नास मैलांची वाट तुडवीत अलाहाबादेला आले. तेथल्या प्रमुख राजकीय पुढाऱ्यांचें आपल्या दुःखद अवस्थेकडे लक्ष वेधावें असा त्यांचा हेतु होता. त्यांचा म्होरक्या रामचंद्र हा तेथला राहणारा नव्हता. यमुनेच्या एका घाटावर कांहीं किसान बैठक मारून बसले आहेत, असें मला कळल्यावरून कांहीं मित्रांसमवेत मी तेथे गेलो. तालुकदारांहून होणारी अतिरिक्त पिळणूक, अमानुष छळ वगैरेसंबंधीं आपली कहाणी त्यांनीं मला सांगितली. ही स्थिति असद्य होत आहे असेंहि ते म्हणाले. आमच्या सांगाती चला, विचारपूस करा, आम्ही गाऱ्हाणीं मांडण्यासाठीं येथवर आलो म्हणून रागावलेले तालुकदार सड घेतील त्यापासून आम्हांला बांचवा, असेंहि त्यांनीं विनविलें. येत नाही ही भाषाच ऐकायला ते तयार नव्हते. मला त्यांनीं खरोखरी धरूनच ठेवलें. शेवटीं दोनएक दिवसांनीं त्यांच्या भागांत येतों असें मी वचन दिलें.

कांहीं सहकाऱ्यांसमवेत मी तिकडे गेलों व तीन दिवस आगगाडीपासून आणि पक्क्या सडकेपासून दूर आंत असणाऱ्या खेड्यांत घालवले. त्या भेटीनें माझे डोळे लख्ख उघडले. तो सर्व टापू उन्साहानें चैतन्यमय झाला होता व लोकांत विलक्षण लगबग चाललेली होती. थोडी सूचना दिली कीं पुरे, लोकांचे थवेच्या थवे जमत. एक खेडें दुसऱ्याला, दुसरें तिसऱ्याला वदीं देई. आणि सर्व माणसें खेड्याबाहेर छोटत आणि सभास्थानाकडे येणाऱ्या बायकापुरुषांची व मुलांची शेतांतून मुग्यांप्रमाणें रीघ लागलेली दिसत असे. ह्याहून तांतडीची सभा असली तर 'सीताराम' अशी आरोळी दिली म्हणजे सर्व दिशांना ती निनादत असं आणि इतर खेड्यांतून

तिला प्रत्युत्तर मिळून लोक धांवतच येत असत. स्त्रीपुरुषांच्या अंगावर लुत्करे असली, तरी त्यांच्या चेहऱ्यावर उत्साहाच्या लहरी उमटलेल्या दिसून येत व कांहीं तरी चमत्कार घडून येणार असून त्यामुळे त्यांची दुःखे नष्ट होणार आहेत, अशी आशा त्यांच्या डोळ्यांत चमकत राही !

आम्हां त्याच्यासाठी कांहीं वरदान घेऊन आलो आहोत, त्यांना आशास्थानाकडे नेणारे आम्हां जणु कांहीं वाटाडे आहोत, असे समजून ते आमच्याकडे मोठ्या प्रेमाने व आशेने पाहात असत आणि तऱ्हेतऱ्हेने आमच्यावर माया करीत. त्यांच्या दारिद्र्याकडे आणि अपरपार कृतज्ञतेकडे पाहिले, कीं माझे अंतःकरण दुःखाने व लज्जेने भरून येई. माझ्या सुखासीन आणि निष्काळजी आयुष्याचा विचार मनांत आला कीं लज्जा वाटे. आणि हिंदुस्थानांतल्या लाखो अर्थनम्र स्त्रीपुरुषांकडे दुर्लक्ष करणारे आमचे शहरी राजकारण किती क्षुद्र याची जाणीव झाली आणि दारिद्र्याच्या आणि मानहानीच्या पुरांत बुडालेले हिंदुस्थान पाहिले कीं दुःख वाटत असे. नम्र, उपाशी, पिळलेल्या आणि गांजलेल्या हिंदुस्थानचे नवेच चित्र माझ्या दृष्टीसमोर उभे राहिले आणि लांब शहरांतून सहजगत्या भेटीस आलेल्या आम्हां परस्थांवरची त्यांची श्रद्धा पाहून, मनाला एका नव्याच जबाबदारीची जाणीव झाली. त्यांचे दुःख, सारखा वाढत जाणारा व कबरडे मोडून टाकणारा खडाचा बोजा, बेकायदेशीरपणे केलेली लुबाडणूक, खोपटांतून व जमिनीवरून त्यांची करण्यांत आलेली हकालपट्टी, मारपीट वगैरे संबंधी त्यांनीं सांगितलेल्या कहाण्या मी ऐकल्या. जमीनदारांचे पित्ते, सावकार आणि शिपाई हे गिधाडांप्रमाणे त्यांना घेऊन टाकीत असत. सर्व दिवसभर रावून ते जे पिकवीत ते त्यांच्यापाशीं राहात नसे. श्रमाचे त्यांना मिळणारे फळ म्हणजे लाथावुक्क्या, शिव्यागाळी आणि वीतभर खोल गलेले पोट ! तेथे हजर असलेल्या पुष्कळ लोकांना जमीन राहिली नव्हती. जमीनदारांनीं त्यांना बाहेर काढले होते. जमीन सुपीक असली, तरी तिच्यावरील बोजा बेफाम वाढला होता. शेतजमिनीचे लहान लहान तुकडे पडले होते, आणि त्यांच्यावर पोट भरणारांची मनस्वी गर्दी झाली होती. शेत मिळवण्यासाठी चाललेल्या धडपडीचा जमीनदार फायदा घेत. कायद्याप्रमाणे शेकडा अमुक टक्क्यांहून जास्त खड घेतां येत नसल्याकारणाने ते बेकायदेशीर पैसे उकळीत. कुळांना दुसरे गत्यतर नसल्यामुळे सावकारांकडून कर्ज काढून जमीनदारांचे खिसे ते भरीत असत आणि मग कर्ज आणि खड यांपैकी कशाशीच फेड झाली नाही, कीं जमिनीवरून त्यांची हकालपट्टी होऊन ते सगळेच गमावून बसत !

ही प्रथा पूर्वापार चालत आलेली आहे व शेतकरी भिकारी होत चालले आहेत. असे असतां वातावरण एकाएकीं गरम होण्याचे व लोकांनीं उग्र स्वरूप धारण करण्याचे कारण काय ? अर्थिक परिस्थिति. पण आर्थिक परिस्थिति कारण म्हणावी, तर सर्व औद्योगिक प्रांतांत हीच दशा आढळून येते. शेतकऱ्यांनी १९२०

व १९२१ सालीं उच्चल खाल्ली ती फक्त प्रतापगड, रायबरेली आणि फैजाबाद या तीन जिल्ह्यांपुरतीच. याचें कारण एवढेंच कीं, बाबा रामचंद्र याचें नेतृत्व त्या भागांतल्या शेतकऱ्यांना लाभलें होतें.

रामचंद्र हा महाराष्ट्रीय होता. त्यानें फिजी बेटांत मुदतबंदीच्या मजुराचें काम केलेलें होतें. तेथून परतल्यावर तो फिरत फिरत औंध प्रांताकडे वळला. तुळशी-दासाचें रामायण वाचीत व कुळांचीं गा-हणीं ऐकत तो भटकत असे. त्याच्या अंगी चांगल्या प्रकारें संघटनाकौशल्य होतें. सभा भरवून आपल्या दुःखासंबंधीं विचार करण्याची गोडी त्याने शेतकऱ्यांत उत्पन्न केल्यामुळें त्यांच्यांत एकीची भावना निर्माण झाली. कधीं कधीं शेतकऱ्यांच्या प्रचंड सभा भरत. अशा प्रसंगीं आपल्या शक्तीची ओळख त्यांना होत असे. 'सीताराम' या शब्दाला रामचंद्रानें युद्धघोषणेचें स्वरूप प्राप्त करून दिलें होतें. शेतकऱ्यांची संघटना त्याने केली खरी, परंतु कार्यक्रम असा त्याच्यापार्शीं कोणताच नव्हता. शेतकऱ्यांना त्यानेच अलाहाबादेपर्यंत आणलें होतें.

शेतकरी-चळवळींत रामचंद्रानें पुढेंहि प्रामुख्यानें भाग घेतला आणि दोनतीन वेळां शिक्षाहि भोगल्या. परंतु नंतर तो बेजबाबदार व अविश्वासाह् माणूस आहे, असें आढळून आलें.

शेतकरी-चळवळीला पोषक अशी भूमि औंधमध्ये होती. औंधमध्ये तालुक-दारांचा अमल चालतो. तालुकदार स्वतःला औंधचे सरदार असें म्हणवून घेतात. जमीनदारी पद्धतीचें अत्यंत हिडिस स्वरूप तेथें पाहावयास सांपडतें. जमीनदारांची पिळगूक असद्य होत होती, आणि शेतमजुरांची संख्या फुगत चालली होती. थोडक्यांत म्हणजे कुळांचा एकच वर्ग तेथें शिल्लक राहिला असल्यामुळें संघटित प्रयत्न करणें शक्य झालें.

हिंदुस्थानचे सामान्यपणें दोन विभाग करता येतील. मोठ्ठोमोठ्या जमीन-दारांचा एक भाग आणि रयतवारी पद्धति अमलांत असलेला दुसरा भाग. कांहीं कांहीं ठिकाणीं जमीनदारी व रयतवारी अशा दोन्ही पद्धतींचे मिश्रण झालें आहे. बंगाल, विहार व संयुक्तप्रांत यांच्यामध्ये जमीनदारी अस्तित्वांत आहे. रयतवारी विभागांतले शेतकरी सापेक्षतया जरी सुखी असले, तरी त्यांचीहि स्थिति कष्टनास्पदच आहे. रयतवारीच्या पंजाब व गुजरात प्रांतांतली शेतकरी-जनता जमीनदारी विभागांतल्या कुळांपेक्षां पुष्कळच सुखी आहे. जमीनदारी प्रदेशांतल्या निरनिराळ्या प्रकारच्या कुळांचे हितसंबंध पुष्कळ वेळां परस्परविरोधी असल्यामुळें संघटित प्रयत्न करणें अवघड होतें. औंधमध्ये मात्र १९२० सालीं एकाच प्रकारचीं म्हणजे थोड्या मुदतीचीं कुळां होती. अधिक खंड देणारें कूळ भेटलें कीं जुन्या कुळाची हकाल-पट्टी करण्यांत येत असे. एक प्रकारचींच कुळां औंधमध्ये मुख्यतः अमल्यामुळें त्यांची संघटना करणे गोपे झालें. अल्प मुदतीच्या कुळांना मुद्दां औंधमध्ये शाश्वती अशी कांहींच लाभत नसं. खंडाची पावती जमीनदाराकडून क्वचितच मिळे व खंड थकलेला

आहे हें ठेवणीतलें हमखास निमित्त सांगून कुळाची हकालपट्टी करतां येई. खंडाव्यतिरिक्त पैसा उकळण्याचे बेकायदेशीर मार्ग तर असंख्य होते. मला असें सांगण्यांत आलें कीं एका तालुक्यांत तर पन्नास निरनिराळ्या प्रकारचे कर द्यावे लागत ! जमीन दाराच्या घरीं लग्न निघालें, मुलगा विलायतेस शिक्षणासाठीं चालला, नवीन मोटर घेतली, तर त्याबद्दल कुळांना जादा कर द्यावे लागत ! अशा विशिष्ट करांना मट्टौन (मोटर कर), हाथौना (हत्तीकर) अशीं नांवेहि तिकडे प्रचलित आहेत. अशी स्थिति असतां मोठमोठ्या शेतकरी-चळवळी उभ्या रहाव्यात ह्यांत नवल नाहीं. तथापि नवलाची गोष्ट वाटली ती ही कीं, शहराच्या अथवा कोणत्याहि राजकारणी व्यक्तीच्या सहाय्याशिवाय या चळवळी स्थानिक उत्साहाच्या बळावर फोफावल्या होत्या. शेतकरी-चळवळीचा काँग्रेसशी अथवा नवीनच उदयास येणाऱ्या असह-करितेशी काडीइतकाहि संबंध नव्हता. परंतु ही गोष्ट खरी कीं, असहकारितेची चळवळ काय अगर शेतकऱ्यांची चळवळ काय, ह्या दोन्हीहि व्यापक आणि प्रबळ चळवळी एकाच कारणपरंपरेंतून उदयास आल्या होत्या. शेतकऱ्यांनीं १९१९ सालच्या देशव्यापी हरताळांत भाग घेतला आणि गांधीजींचें नांव खेड्यांत लोकप्रिय झालें. आम्हां शहरांतल्या लोकांना या शेतकरी-चळवळीचा मुळीच थांगपत्ता नव्हता ह्याचेंच मला आश्चर्य वाटलें. कोणत्याहि वृत्तपत्रांत ह्यासंबंधीं एक ओळहि येत नव्हती; कारण त्यांना शेतकऱ्यांबद्दल कळकळच वाटत नसे. आम्ही खऱ्या जनतेपासून किती दूर आहोत आणि आम्ही ज्या जगांत राहतों, काम करतो, आणि चळवळी चालवतो तें किती सकुचित आहे, याची मला त्या वेळीं जाणीव झाली.

किसानांतील परिभ्रमण

तीन दिवस भी खेड्यात राहिलो. नंतर अलाहाबादला परतलो आणि पुन्हा खेडेगांवांत गेलो. या धावत्या भेटीत आम्ही खेड्यांवेड्यांतून बरेच हिंडलो, शेतकऱ्यांच्याबरोबर जेवलो-खालो, मातीच्या खोपटांतून त्यांच्याबरोबर बसलो-उठलो, प्रहरचे प्रहर त्यांच्याबरोबर चर्चा केली, आणि लहानमोठ्या सभांतून पुष्कळ वेळां व्याख्यानेहि दिलीं. प्रारंभी आम्ही एक लहानशी मोटर बरोबर घेतली होती. शेतकऱ्यांचा उत्साह इतका दांडगा होता की शंकर लोकां रात्रभर खूपून आमची मोटर थेट गांवांत जावी म्हणून शेतांतून कच्चे रस्ते वांधून देत आणि पुष्कळ वेळां गाडी चिखलांत रुतून बसली तर शेतकरी ताबडतोब तिला बाहेर काढीत. शेवटी आम्हांला गाडीचा नाद सोडून देऊन बहुतेक प्रवास पार्यांच करावा लागला आम्ही जाऊं तेथें शिपाई, गुप्त पोलिस व लखनौचे एक डेप्युटी कलेक्टर आमच्याबरोबर येत. आमच्या अखंड भटकण्यामुळें त्यांना खूपच त्रास झाला असावा. डेप्युटी कलेक्टरसाहेब तरुण होते, पण जरा बायकी वळणाचे होते. पेटट कांतड्याचे बूट चढवून ते आमच्याबरोबर हिंडत असत. जरा बेतानें प्या असें ते आम्हांला मोठ्या काकुळतीनें विनवीत. सरतेशेवटीं आमच्याबरोबर फिरणें अशक्य होऊन त्यांनीं तो नाद सोडून दिला !

जून महिन्यांतले पावसाळ्याच्या जरा आधींचे ते दिवस होते. उन्हामुळें अंग भाजून निघे आणि डोळ्यांपुढे अधेरी येई. उन्हातान्हांतून हिंडण्याची मला जराजुदां संवय नव्हती. इग्लडहून आल्यापासून तर दर उन्हाळ्यात मी थड हवेच्या ठिकाणीं जात असें. डोक्याला लहानसा टॉबल गुडाळून रखरखीत उन्हांतून सर्व दिवसभर मला भटक्यां लागे. इतर गोष्टींत मन गुतलेंलें असल्यामुळें उन्हाचे मला भानच राहिलें नाहीं. अलाहाबादला आल्यानंतर माझ्या काळवडलेल्या शरीराकडे जेव्हां माझें लक्ष गेलें, तेव्हांच मी किती उन्हांतून हिंडत होतो ह्याची मला कल्पना आली. अगदीं दणकट माणसान्या बरोवरीनें आपणालाहि उन्हातान्हांतून काम करतां येतें, आपल्याला उगाचच उन्हाची भीति वाटत होती, असे विचार मनांत येऊन मला आनंद वाटला. कोणत्याहि प्रकारचा फारसा त्रास न होतां कडक उन्हाळ आणि कडक थडी मला सहन करता येत असल्यामुळें माझे काम पुष्कळच सुकर झालें आहे. त्यामुळे तुरुगवासाहि मला जड जात नाहीं. हो सहनशक्ति व्यायामाच्या सवयीमुळें व आरोग्यामुळें माझ्या अर्गी आली. व्यायामाची

गोडी मला वडिलांनीच लावली. अखेर अखेरपर्यंत ते दररोज व्यायाम करीत. त्यांचे केस पांढरे शुभ्र झाले, तोंडावर सुरकुत्या पडल्या व अतिविचारामुळे ते वृद्ध दिसू लागले, तरी मरणापूर्वी एकदोन वर्षेपर्यंत वार्धक्याची सावली त्यांच्या इतर शरीरावर पडली नाही.

१९२० जूनच्या आधी मी शेतकऱ्यांशी अनेकदा बोललो होतो, गंगच्या तीरावर त्यांचे प्रचंड मेळे जमलेले पाहिले होते आणि होमरूलची चळवळहि आम्ही त्यांच्यापर्यंत पोचविली होती. परंतु त्यांचे हिंदुस्थानच्या राजकारणांतल महत्त्व त्या वेळी माझ्या पूर्णपणे लक्षांत आलेले नव्हते; ते प्रतापगड जिल्ह्यांत मी गेलों तेव्हां मला कळून आलें. कदाचित् वातावरणांत त्या वेळी कांहीं नवे चैतन्याचें वारें खेळत असेल अथवा माझे मन अधिक सवेदनाक्षम झालेलें असेल. त्या वेळी मी पाहिलेल्या जीवनाचा ठसा माझ्या मनावर कायमचा कोरला गेला एवढें मात्र खरें.


शेतकऱ्यांत फिरूं लागल्यामुळें माझ्यांतला बुजरेपणा जाऊन मला सभेंत भाषण करतां येऊ लागलें. पूर्वी मी सभेंत क्वचित्च बोललो असेन. हिंदुस्तानींत भाषण करावयाचें म्हणजे तर मला भीतीच वाटे. पण शेतकऱ्यांशी बोलणेंच प्राप्त होतें आणि ह्या भाबळ्या जीवांची भीति तरी मला कशी वाटणार? मला वक्तृत्व-कला अवगत नव्हती. माझ्या मनांत जे असेल तें मी त्यांना सरळ सरळ सांगून टाकत असें. सभेंत दहा माणसें असोत की दहा हजार असोत, मी माझी सभाषणात्मक पद्धतीच चालू ठेवली होती. पुष्कळाना माझ्या म्हणण्यापैकी बराचसा भाग समजत नसावा. माझे बोलणें व माझे विचार शेतकऱ्यांना समजतील इतके सोपे नव्हते. सभा फार मोठी असली म्हणजे माझा आवाज कित्येकांच्या कानांपर्यंत पोचतही नसे. परंतु एकाद्या माणसावर ध्रुदा भसली म्हणजे ते असल्या अडचणीची फारशी परवा करीत नाहीत.

मी ममुरीला आईकडे व पत्नीकडे गेलों खरा, परंतु माझ्या डोक्यांत शेतकऱ्यां-विषयीचेच विचार घोळत होते. परत जाण्यासाठी मी उत्सुक झालो होतो. त्यामुळें परत आल्याबरोबर खेडेगांवांतल्या भेटीचें सत्र पुनरपि सुरू झालें. शेतकरी-चळवळीचे सामर्थ्य वाढत चालले होतें. पायाखाली तुडवलेल्या किसानाला नवा आत्मविश्वास वाटू लागला होता आणि तो छाती वर काढून चालू लागला होता. जमीनदारांचे बगलबच्चे आणि पोलिस ह्यांचें त्याला पूर्वीप्रमाणें भय राहिले नाही. एकाद्याची जमीन काढून घेतली, तर इतर किसान ती खटणें करण्याचें नाकारीत. मारपीट आणि बेकायदेशीर वसुलीची उदाहरणें कमी होत चालली व तसला काहीं प्रकार झालाच तर त्याची ताबडतोब वर्दी देण्यांत येऊन चौकशी व्हावी म्हणून प्रयत्नहि होऊ लागले. त्यामुळें शिपाई व जमीनदारांचे लोक ह्यांना जरब बसली. तालुकदारांवरहि दबदबा बसून ते नरम आले व प्रान्तिक सरकारने औधच्या कुळांच्या कायद्यात सुधारणा करण्याचें अभिवचन दिलें.

स्वतःला भूमिपति, “जनतेचे जन्मसिद्ध नेते” असं मोठ्या अभिमानाने म्हणवून घेणारे हे तालुकदार व मोठमोठे जमीनदार म्हणजे ब्रिटिश सरकारची लाडकी बाळं आहेत. सरकारने दिलेल्या खास शिक्षणामुळे त्यांना बौद्धिक क्लेश्य प्राप्त झाले असून कुळांच्या हिताकडे इतर देशांतील जमीनदारांइतकेहि ते लक्ष देत नाहीत. जनता व जमीन यांच्यावर पुष्ट होणाऱ्या बांडगुळांप्रमाणे त्यांचे जीवन आहे. त्यांचे हितरक्षण करणाऱ्या स्थानिक अधिकाऱ्यांपुढे लांगूलचालन करणे हेच त्यांचे मोठ्यांतले मोठे काम.

जमीनदार हा थोडासा फसवा शब्द आहे. सर्व जमीनदार हे मोठमोठ्या जमिनीचे मालक असावेत असा लोकांचा समज होता. रयतवारी प्रांतांत जमीनदार म्हणजे जमिनीचा मालक. संयुक्त प्रांतांत माझ्या माहितीप्रमाणे पंधरा लक्ष लोक जमीनदार ह्या सदरांत येतात. यांपैकी जवळ जवळ नव्वद टक्के लोकांची स्थिति अगदी दरिद्री कुळप्रमाणे असून आणखी नऊ टक्के लोक जरा बऱ्या स्थितीत आहेत. मोठ्या जमिनीच्या मालकांची संख्या सर्व प्रांतांत पांच हजारांहून जास्त नाही आणि या पांच हजारांपैकी पांचशेच लोकांची बऱ्या जमीनदारांत व तालुकदारांत गणना करता येईल. कांही ठिकाणी तर दरिद्री छोट्या जमीनदारांपेक्षा मोठी जमीन कसणारी कुळेच अधिक बऱ्या स्थितीत आहेत. हे गरीब व मध्यम जमीनदार बौद्धिक दृष्ट्या मागासलेले असले, तरी त्यांच्यांत पुष्कळ चांगले गुण आहेत, व चांगले शिक्षण व वळण मिळाल्यास ते उत्तम नागरिक बनतील. राष्ट्रीय चळवळीत त्यांनी बराच भाग घेतलेला आहे. कांही अपवाद सोडून दिल्यास तालुकदारांची व मोठ्या जमीनदारांची गोष्ट मात्र सर्वस्वी भिन्न आहे. त्यांची शारीरिक अयोग्यता झाली असून समाजाला त्यांचा आतां उपयोग होण्यासारखा नाही. ब्रिटिश सरकारसारखी सत्ता त्यांच्या पाठीशी आहे तोपर्यंतच ते टिकतील.

१९२१ साली माझ्या खेडगांवच्या भेटी सर्व वर्षभर चालू होत्या. पण माझे कार्यक्षेत्र वाढतां वाढतां सर्व संयुक्त प्रांताचा त्यांत समावेश होऊ लागला. असहकारितेची चळवळ जोमाने चालू होती आणि तिचा संदेश अगदी कानाकोपऱ्यांतल्या खेड्यांपर्यंत जाऊन थडकला होता. प्रत्येक जिल्ह्यांतल्या काँग्रेस-कार्यकर्त्यांचे थवेच्या थवे खेडोपाडी हिंडत होते आणि नव्या संदेशाबरोबरच किसानांची गाऱ्याणीं दूर करावीत या मताचाहि ते प्रचार करीत असत. पण त्याबद्दलच्या त्यांच्या कल्पना स्पष्ट नव्हत्या. असहकारितेच्या व शेतकऱ्यांच्या चळवळीचे ओव क्वचित् एकमेकांत मिसळत असले व एकमेकांवर परस्परांचा परिणामहि घडत असला, तरी ते पृथक् पृथक् पात्रांनुनच वाहात चालले होते. काँग्रेसच्या प्रचारांमुळे खटल्यांची संख्या झपाट्याने कमी झाली व भांडणे तोडण्यासाठी खेडोपाडी पंचायती स्थापन झाल्या. शेतकऱ्यांवर अहिंसातत्त्वाचा खूपच परिणाम झाला होता. कारण काँग्रेस-प्रचारक जाईल तथे अहिंसेचा मुद्दा तो आपढाने प्रतिपादीत असे. अहिंसेच्या तत्त्वाचे



पं. जवाहरलाल नेहरू

संपूर्ण आकलन शेतकऱ्यांना झाले नसले, तरी त्यामुळे शेतकरी हिंसेपासून परावृत्त झाला ही गोष्ट काही खोटी नाही.

हा देखील काही लहानसहान परिणाम नव्हे. शेतकऱ्यांच्या चळवळी बहुधा हिंसामयच होतात असा अनुभव आहे. औंधचा शेतकरी त्या वेळी बेफाम झाला होता. तो कढत, उकळत होता. एक ठिणगी पडती तर भडका उडाला असता. असे असूनहि माणूस आश्चर्यचकित व्हावा इतके ते शांत राहिले. तालुकदारांवर झालेल्या अत्याचारांचे एकच उदाहरण मला आठवते ते असे की, आपल्या मित्रमंडळीसह तालुकदार महाशय आपल्या घरी बसले असतां एका शेतकऱ्याने तेथे शिरून त्याचे थोबाड रंगविले! याचे त्याने कारण असे सांगितले की तालुकदार स्वतःच्या बायकोलाच अनीतीने वागवीत असे आणि तिचा छळ करीत असे.

एका निराळ्याच प्रकारचा अत्याचार मात्र चालू होता. त्यामुळे सरकारशी झगडेही सुरू झाले. पण हे झगडे टाळणे शक्य नव्हते; कारण सरकारला शेतकऱ्यांची ही वाढती शक्ति असह्य होऊ लागली होती. आगगाड्यांतून शेंकडों शेतकरी बिन-तिकिटानेच प्रवास करू लागले. विशेषतः शेतकऱ्यांची प्रचंड सभा कोठे भरावयाची असली की अशी शेंकडों उदाहरणे घडून येत. अशा सभाना साठ सत्तर हजार शेतकरी हजर रहात असत. त्यांना गाडीतून काढून लावणे मोठे अवघड काम होतें. तेच उलट खुशाल सांगत की जुना जमाना सपला ! रेल्वे-अधिकाऱ्यांचे हुकूम ते उघड उघड धुडकावून लावीत. ही फुकट प्रवासाची दम कोणाच्या सांगण्यावरून प्रचारांत आली ते मला माहित नाही. आम्ही त्यांना असे काहीच सांगितले नव्हते. कायद्यांची अमलबजावणी कडकपणे होऊ लागल्यावर हा प्रकार थांबला.

१९२० साली काँग्रेसच्या खास अधिवेशनासाठी मी कलकत्यास गेलों असतां काही अल्पस्वल्प कारणासाठी काही किसान-पुढाऱ्यांना अटक करण्यांत आली. खटला प्रतापगड शहरी चालवण्याचा होता. पण खटल्याच्या दिवशीं हजारां शेतकरी एकत्र जमून त्यांनी कोर्टाचे आवार व्यापून टाकले व कोर्टापासून तुरुंगापर्यंतच्या रस्त्यावर त्यांनी दुतर्फा रांगा धरल्या. हा प्रकार पाहून मॅजिस्ट्रेटच्या तोंडचे पाणीच पळाले ! त्याने चौकशी दुसऱ्या दिवसावर ढकलली. पण दुसऱ्या दिवशीं जमाव उलट वाढला आणि शेतकऱ्यांनी तुरुंगाला जवळजवळ वेढाच घातला. मूठभर चणे असले की किसनांचे भागते. तेव्हां काही दिवस ते तळ देऊन सहज बसले असते. सरतेशेवटीं किसान-पुढाऱ्यांची मुक्तता करण्यांत आली. तुरुंगांतल्या तुरुंगांतच नांवाला खटला चालवलाहि असेल. किसानांना हा मोठ्याच विजय मिळाला. त्यांना वाटू लागले की केवळ सहाय्यबळ असले की सरकारला आपण म्हणूं ते करावयाला लावूं. सरकारला ही गोष्ट असह्य झाली आणि लवकरच पुन्हां असा प्रसंग आला, तेव्हां त्याचे पर्यवसान निराळ्याच प्रकारे झाले.

१९२१ जुलैच्या सुरुवातीची गोष्ट. नागपूर-काँग्रेस आटोपून मी नुकताच

अलाहाबादेला आलों होतों. कांहीं तरी भानगड उसन्न होण्याचा संभव आहे, तेव्हां ताबडतोब रायबरेलीस यावे अशा मजकुराची तार मला मिळाली. दुसऱ्या दिवशी मी अलाहाबादेहून निघालों. थोड्या दिवसांपूर्वी कांहीं किसान-पुढाऱ्यांना पकडण्यांत आले असून त्यांना तेथल्याच तुरुंगांत अटकेंत ठेवण्यांत आले आहे असें कळलें. शेतकऱ्यांना प्रतापगडी लढवलेल्या डावपेंचांची व विजयाची आठगण होती. त्यांनी रायबरेलीकडे मोर्चा फिरवला. परंतु हा डाव येथें चालूं द्यावयाचा नाही असें सरकारने ठरवले व किसानांना थोपवून धरण्यासाठी जादा शिपाई व सैन्य जमविण्यांत आलें. एका लहानशा नदीच्या पैलतीरावर, शहराच्या सीमेनजिकच किसानांच्या मुख्य जमावाला त्यांनी रोखून ठेवले. तथापि कित्येक किसान इतर वाटांनी शहरांत घुसले. स्टेशनवर येतांक्षणी मला एकदर परिस्थिति समजली आणि जेथें शेतकरी व सैन्य तळ देऊन उभे होते, त्याच जागेकडे मी थेट निघालों. वाटेतच डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटने घाईघाईने लिहिलेली चिठा मला मिळाला. त्यांत मला परत जाण्याविषयी बजावले होते. त्याच कागदाच्या पाठीवर मी उत्तर लिहिलें. मला कोणत्या कायद्याच्या कोणत्या कलमाप्रमाणे मागे फिरण्याचा हुकूम द्यात येत आहे ते कळवीपर्यंत मी हा असाच पुढे जात राहणार असा मजकूर उत्तरांत होता. नदीवर पोचलो तेव्हां गोळीबाराचे आवाज पैलतीराकडून ऐकू येत होते. फौजेने मला पुलाजवळ अडवले. मी तेथेच वाट पाहात उभा राहिलों. इतक्यांत नदीच्या अर्लीकडच्या तीगवरच्या शेतांत लून बसलेले पुष्कळसे किसान माझ्याभोवती जमले ते भेदरून गेले होते. तेथल्या तेथेच दोनएक हजार किसानांची सभा भरवून त्याचा भांति व चिंता दूर करण्याचा मी प्रयत्न केला. परिस्थिति मोठी विचित्र होती. हाकेच्या अतरावर त्याच्या बांधवांवर गोळी चालवण्यांत येत होती व सगळीकडे सैन्य पसरलें होते. तथापि त्याहि स्थितीत सभा यशस्वी रीतीने पार पडली आणि भीतीचा जोर कमी झाला. गोळीबाराच्या जागेकडून डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट परत फिरला. त्याच्या विनतीवरून मी त्याच्या बगल्यावर गेलों. तेथेच कांहीं तरी निमित्त काढून त्यानें मला गुंतवून ठेवलें. किसान व माझे शहरांतील मित्र यांच्यापासून मला दूर ठेवण्याचा त्याचा उद्देश असावा.

गोळीबारांत बरेच लोक मरण पावल्याचें वृत्त आम्हांला नंतर समजलें. मागे हटण्यास अथवा पांगून जाण्यास किसान कबूल होईनात. एरवीं ते अगदीं शांततेनें वागत होते. त्यांच्या विश्वासाच्या माझ्यासारख्या अगर दुसऱ्या एकाद्या इसमानें त्यांना तसें करावयास सांगितलें असतें, तर ते खात्रीनेच कबूल झाले असते. ज्यांच्यावर त्याचा विश्वास नाही अशा लोकांचे हुकूम ते कां ऐकतील ? कोणी एकां अशी सूचनाहि मॅजिस्ट्रेटला केली की मी येईपर्यंत सबूर करा. पण तो ऐकेना. आपण हरलों तेथें एका चळवळ्याला यश यावें म्हणजे काय ? केवळ प्रतिष्ठेवर जगणारें परकें सरकार असले मार्ग स्वीकारित नसतें.

रायबरेली जिल्ह्यांत त्याच सुमाराला शेतकऱ्यांवर दोनदां गोळीबार करण्यांत आला. नंतर प्रत्येक प्रमुख किसान-कार्यकर्त्यांच्या आणि पंचायतीच्या सभासदांच्या छळावादाला सुरुवात होऊन त्यापेक्षां गोळीबार बरा असें म्हणण्याची वेळ आली. चळवळ दडपून टाकण्याचा सरकारनें चंग बांधला होता. काँग्रेस-प्रचारा-मुळे चरख्याचा प्रचार शेतकऱ्यांतून होत होता. तेव्हां चरखा म्हणजे राजद्रोहाची निशाणीच असें सरकारचें मत होऊन चरखामालकांना त्रास देण्यांत येऊं लागला. पुष्कळ वेळां चरखा जाळून टाकण्यांत येई. धरपकड वगैरे उपायांनीं काँग्रेसची चळवळ व शेतकऱ्यांची चळवळ अशा दोन्हीहि चळवळी रायबरेली जिल्ह्यांतून खणून टाकण्याचा प्रयत्न सरकारनें सुरू केला. दोन्ही चळवळींतले कार्यकर्ते सामान्यतः एकच असत.

कांहीं काळानंतर म्हणजे १९२१ सालीं फैजाबाद जिल्ह्यावर दडपशाहीची धाड आली. तेथें कटकटी उत्पन्न झाल्या त्या निराळ्या प्रकारें. कांहीं खेड्यांतल्या शेतकऱ्यांनीं एका तालुकदाराची मालमत्ता लुटली. मागाहून असे उघडकीस आले कीं, या जमीनदाराबरोबर हाडवैर असलेल्या दुसऱ्या एका जमीनदाराच्या नोकरांनीं ह्या शेतकऱ्यांना चिथवले होते. गरीब बिचारे अज्ञ शेतकरी! त्यांना दडपून असें सांगण्यांत आले कीं तालुकदाराला लुटावा अशी खुद्द महात्माजींची इच्छा आहे. त्यांनीं मोठ्या आनदाने या आज्ञेची बजावणी केली. लूट चालू असता “महात्मा गांधी की जय ” अशा आरोळ्याहि ते ठोकित होते.

मला हे वृत्त ऐकल्यावर फार सताप आला व नंतर एकदोन दिवसांतच लुटीच्या जागीं म्हणजे अकबरपूरच्या जवळपास मी जाऊन पोहोचलो. गेल्याबरोबर त्याच दिवशीं मीं सभा बोलावली आणि थोड्या तासांच्या अवधींत दहा मैलांच्या टापूनले पांचसहा हजार लोक जमा झाले. मीं त्यांची चांगली खरडपट्टी काढली आणि अशा कृत्यांनीं ते स्वतःचें व चळवळीचे नांव बद्दू करित आहेत, तेव्हां गुन्हेगारांनीं गुन्हा कवूल करावा असे मीं म्हटलें. (गांधींच्या सत्याग्रहाचे माझ्या मतें जें अगदीं सार ते त्या काळीं माझ्या अतःकरणांत उच्चंबळत होतें.) लुटालुटीत ज्यांनीं भाग घेतला असेल त्यांनीं हात वर करावेत असे मीं म्हटल्याबरोबर आश्चर्याची गोष्ट अशी कीं, कित्येक पोलिस अधिकाऱ्यांच्या समक्ष वीस पचवीस लोकांनीं हात वर केले. या लोकांना त्रास होणार हे उघडच दिसत होते.

त्या लोकांनीं खाजगा रीतीनें बोलतांना जेव्हां सरळ सरळ सर्व हकिकत निवेदन केली, तेव्हां या भावड्या लोकांना कित्येक वर्षेपर्यंत तुरुंगांत डांबण्यास आपण कारणीभूत होणार ही कल्पना मनांत येऊन मला अत्यंत वाईट वाटलें. पण वीस-पंचवीस लोकांनाच त्रास होऊन भागले असें नाही, तर एक हजारहून अधिक लोकांना अटक करून जिल्हा तुरुंगांत कोंबण्यांत आलें. जवळजवळ एक वर्षेपर्यंत खटला चालला द्रोता. तेवढ्या अवधींत कित्येक लोक तुरुंगांतच मेले. पुष्कळना लांब मुदतीच्या

शिक्षा ठोठवण्यांत आल्या. पुढें मी स्वतःच तुरुगांत गेलों, तेव्हां त्यांच्यापैकी कांहीं-जणांच्या गांठी तेंथें पडल्या. त्यांपैकी कांहींजण कोंवळ्या वयाचे मुलगे होते, तर कांहीं ज्वानींतले तरुण होते. त्यांची ऐन उमेद तुरुगांत वायां चालली होती.

हिंदी शेतकऱ्यांत फार थोडे त्राण उरलेलें आहे. फार वेळपर्यंत त्यांना प्रतिकार करतां येत नाहीं. दुष्काळ व सांथी आल्या कीं लाखों लोकांचे त्या बळी घेतात. सरकारच्या व जमीनदारांच्या सघटित सामर्थ्याविरुद्ध एक वर्षपर्यंत त्यांनीं टिकाव धरला हेंच आश्चर्य आहे. शेवटीं शेवटीं ते थकले आणि सरकारच्या कडव्या दडपशाहीमुळे हतबल होऊन चळवळ कांहीं काळ थडावली. तथापि थोड्या-फार प्रमाणांत ती चालूच होती. पूर्वीप्रमाणें प्रचंड सभा भरत नसत. पण दहशत न खाल्लेले जे अनुभवी कार्यकर्ते खेडोपाडीं उरले होते, त्यांनीं अल्प प्रमाणांत आपला उद्योग चालू ठेवला. १९२१ सालीं काँग्रेसनें तुरुंगभरतीचा कार्यक्रम सुरू केला, त्यापूर्वीं ह्या सर्व गोष्टी घडल्या होत्या हें लक्षांत ठेवण्यासारखें आहे. इतकें सर्व सोसलेले असून देखील १९२९ च्या चळवळींतहि किसानांनीं पुष्कळच भाग घेतला.

शेतकरी-चळवळीच्या भीतीमुळें सरकारनें कुळांचा कायदा पास करून घेण्याची घाई चालवली होती. किसानांच्या हिताच्या कांहीं सुधारणा त्यांत अंतर्भूत केलेल्या होत्या. पण चळवळ काबूत आलीसे वाटतांच सुधारणा आंखडल्या घेण्यांत आल्या. या कायद्याप्रमाणे किसानाला आजीव अथवा तहाहयात कुळाचे हक्क देण्यांत आले होते. शेतकऱ्यांना ही सुधारणा त्या वेळेपुरती बरी वाटली; पण त्यामुळें आपली स्थिति सुधारत नाहीं, ही गोष्ट त्यांना मागाहून उमगली.

शेतकऱ्यांचे झगडे औधमध्ये चालू राहिले, पण ते लहानसहान प्रमाणांत. १९२९ सालच्या जागतिक मंदीनें बाजारभाव पंडले व त्यामुळें मात्र पुन्हां एकवार भयंकर परिस्थिति निर्माण झाली.

असहकार

औधमधील शेतकरी-चळवळीचे र्मी इतके सविस्तर वर्णन केले याचें कारण असे की त्या चळवळीच्या योगानेच माझ्या डोळ्यावरील पडदा दूर होऊन हिंदुस्थानांतील एका मूलभूत प्रश्नाच्या स्वरूपाचे मला आकलन झाले. या प्रश्नाकडे राष्ट्रवाद्यांनी मुळीच लक्ष दिलेलें नाहीं असे म्हटलें तरी चालेल. हिंदुस्थानभर वारंवार शेतकऱ्यांच्या धामधुमी होत असतात. वुडाशीं रसरसणाऱ्या असतोवाचीं हीं बाह्य लक्षणे आहेत. १९२० व १९२१ सालीं औधमध्ये झालेल्या चळवळी अशाच स्वरूपाच्या होत्या. राजकारण व राजकीय पुढारी यांच्याशीं प्रारंभीं या चळवळींचा कांहीं-एक संबध नव्हता व सर्व देशाच्या दृष्टीने पाहतां त्यांना फक्त स्थानिक प्रश्नांचे स्वरूप प्राप्त होऊन तिकडे कोणी विशेष लक्ष दिले नाहीं. सयुक्तप्रांतीय वृत्तपत्रांनीं हि त्यांच्याकडे बहुशः काणाडोळाच केला. सपादकांना व शहरी वाचकांना अर्थनम्र शेतकरी-जनांच्या कार्याचें राजकाय दृष्टीने अथवा इतर कोणत्याहि दृष्टीने कसले महत्त्व वाटणार !

पंजाब व म्बिलाफत प्रकरणांचा आणि त्या प्रकरणांपासून उद्भवलेलीं गा हाणीं दूर व्हावीत म्हणून अमलात आणावयाच्या असहकारितेचाच सर्वत्र खल चालला होता. राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या प्रश्नावर त्या काळीं कोणीच भर देत नसे. अस्पष्ट व प्रचंड भ्येयें गार्थाजींना नापसत असत. कोणत्या तरी दिशिष्ट व रेखाव कार्य-क्रमावर आपले बळ केंद्रित करण्याची त्यांची रीत होती. परंतु स्वराज्याच्या कल्पना वातावरणांत आणि जनतेच्या अतःकरणांत घुमत होत्या आणि असत्य सभांतून स्वराज्याचा उल्लेखहि करण्यांत येत असे.

असहकारितेसबधीं निर्णय देण्यासाठीं आणि पुढील कार्यक्रम ठरविण्यासाठीं, १९२० सालीं कलकत्यास कॉंग्रेसचे जादा अधिवेशन भरलें. अमेरिकेहून मुकतेच परतलेले लाला लजपतराय हे अध्यक्ष होते. असहकारितेचे नवोदित तत्त्व त्यांना रुचले नाहीं व त्यांनीं त्याला विरोध केला. हिंदी राजकारणांत त्यांना ज्वलज्वहाल समजत असत. परंतु त्यांचा दृष्टिकोण निश्चितपणें सनदशीर व नेमस्त असा होता. मनाची खात्री पटल्यामुळें नव्हे, तर परिस्थितीच्या दडपडणामुळेच ते लोकमान्यांचे सहकारी बनले. तथापि त्यांना आर्थिक व सामाजिक दृष्टि लाभली असून परदेशांत

बराच काळ राहिल्याने ती कुशाग्रहि बनली होती; इतर हिंदी पुढाऱ्यांपेक्षा त्यांचे कल्पनाशक्तीहि अधिक व्यापक झाली होती.

असहकाराचे लाला लजपतराय हे एकटेच विरोधक नव्हते. वडे वजनदा सहकारी त्यांना मिळाले. काँग्रेसच्या जुन्या पुढाऱ्यांचे सर्व पथकच्या पथक गांधीजींच्या असहकाराविरुद्ध होते असे म्हटले तरी चालेल. दासबाबूंनी विरोधकांचे नेतृत्व स्वीकारले. ठरावांत अन्तर्भूत असणारी कल्पना त्यांना अमान्य होती असे नव्हे. ठरावांतील मर्यादेपर्यंतच काय, पण त्यांच्या पुढेहि जाण्याची त्यांची तयारी होती. पण नव्य कायदेमंडळावरील बहिष्काराशी त्यांचा विशेष विरोध होता.

गांधीजींच्या वतीने जुन्या प्रमुख पुढाऱ्यांपैकी फक्त माझे वडीलच काय ते उभे राहिले गोष्ट सोपी नव्हती. जुन्या सहकाऱ्यांनी घेतलेल्या आक्षेपांची त्यांना कल्पना आलेली होती, त्यांचे महत्त्वहि त्यांना पटत होतं. अज्ञात अशा क्षेत्रांत पाऊल टाकण्यापूर्वी त्यांच्या सहकाऱ्यांप्रमाणेच त्यांनीहि मागेपुढे पाहिलेच. तेथे एकदा पाऊल टाकल्यानंतर पुढींचे जे वन कायम ठेवणे अशक्य होणार असलं, तरी कोणत्या तरी परिणामकारक कार्यक्रमाकडे वळणं अपरिहार्य झालं होते. अगदी त्यांना हव्या त्याप्रमाणे नसेल, पण या ठरावांत प्रत्यक्ष कार्याचा समावेश होत होता. त्यांचा निश्चय व्हावयाला बराच काळ लागला. गांधीजी व दासबाबू यांच्याबरोबर खूप चर्चाहि त्यांनी केली. एका खटल्याच्या कामामुळे दासबाबूंचा व त्यांचा पुढाळीच संबंध त्या वेळी येत असे. पण त्यांच्या विचारसरणीतील अल्पशा फरकामुळेच कलकत्त्याच्या जादा अधिवेशनांत ठरावाच्या दोन वाजंता दोघेजण उभे राहिल्याचा देखावा दिसला. नंतर तीन महिन्यांनी नागपूरच्या काँग्रेसमध्ये त्यांची पुन्हा जोडी जमली व तेव्हापासून त्यांनी एकदिलाने काम केले.

कलकत्त्याच्या जादा अधिवेशनाच्या पूर्वी माझी व वडिलांची क्वचितच भेट होत होती. पण जेव्हा जेव्हा भेटीचा योग येई, तेव्हा तेव्हा हा प्रश्न त्यांच्या मनांत कसा एकसारखा घोळत होता ते माझ्या लक्षांत आल्याशिवाय रहात नसे. त्या प्रश्नाला राष्ट्रीय बाजूव्यतिरिक्त वैयक्तिक बाजू होती. असहकार मान्य करावयाचा म्हणजे वृत्तिकी सोडणें प्राप्त होते. त्याचप्रमाणे जुन्या आयुष्यक्रमाला मूठमाती देऊन जीवनाला नवीन वळण लावणेहि अवश्य होतं. या गोष्टींना वयाच्या साठव्या वर्षी मुखात करणें म्हणजे सार्थे काम नव्हे. राजकारणातील जुने सहकारी, आपला धदा, अगवृत्ती पडलेले सामाजिक जीवन व स्वभावांत भिन्न गेलेली खर्चिक राहणी, या सर्वांवर पडदा गाढावयाचा असा त्याचा अर्थ होता. प्रश्नाची आर्थिक बाजूहि कमी महत्त्वाची नव्हती. धर्माचे उत्पन्न बंद झालं म्हणजे राहणीचे मान उतरवणें क्रमप्राप्तच होणार होते.

परंतु त्यांची विचारशक्ति, त्यांचा स्वाभिमान, त्यांच्या अगचा पीळ या सर्वांचा परिणाम होऊन हलके हलके प्रगति करित करित ते नव्या चळवळीत सर्वतोपरी

मिसळून गेले. अनेक प्रसंगांनी सांचत गेलेला व पंजाबमधील हत्याकांडामुळे व त्यानंतर घडलेल्या गोष्टींमुळे शिगेस पोचलेला राग, सरकारच्या अन्याय्य आणि असमर्थनीय वर्तनासंबंधी होऊन चुकलेली खात्री, आणि राष्ट्रचा अपमान झाल्यामुळे मनांत उत्पन्न झालेली चीड या सर्व भावना कोणत्या ना कोणत्या तरी मार्गाने व्यक्त होणे जरूरच होतें. वकिलीच्या धंद्यांत मुरलेल्या त्यांच्या मनाचा पूर्ण विवेका-अन्ती जेव्हां एक ठाम निश्चय झाला, तेव्हांच त्यांनी गांधीजींच्या चळवळींत सामील होण्याचें ठरविलें.

गांधीजींबद्दल त्यांना वैयक्तिक आकर्षणहि वाटत होतें व त्यांचा परिणामहि त्यांच्या मनावर झाला हें नक्की. ज्या माणसाबद्दल त्यांना प्रेम वाटत नसे, त्याच्याबरोबर खांद्याशीं खांदा भिडवून काम करणें त्यांना कधीच शक्य झालें नसतें. आवडी-निवडीच्या बाबतींत ते पार कांटेकोर असत. परंतु ही जोडी पाहून मात्र नवल वाटण्यासारखें होतें. एक सत, विलासपराङ्मुख, धर्मनिष्ठ, आयुष्यांतील शारीरिक व इद्रियजन्य मुखांचा त्याग करणारा; तर दुसरा थोडासा विलासी, जीवनांतील अनेक-विध मुखांचा आस्वाद घेण्यास तत्पर व इहलोकींच्या अस्तित्वांतराच्या गोष्टींबद्दल बेफिकीर. मानसपृथक्करणाच्या भाषेंत सांगावयाचें, तर अतर्मुखा व बहिर्मुख व्यक्तींची ही युति झालेली होती. भेद असूनहि दोघांना सामान्य अशा बंधांनी व मनःप्रवृत्तींनी दोघेहि निगडित झाले होते. कांहीं वर्षांनीं दोघांचे राजकीय पंथ भिन्न झाल्यावर-देखील त्यांच्यांतील स्नेहबध जसाच्या तसा दृढ राहिला.

भोगी आणि त्यागी व्यक्ती परस्परविरुद्ध बिंदूपासून निघून वेगवेगळ्या मार्गांनी चालत असतात. एकाची धार्मिक वृत्ति असते, तर दुसरा धर्मविरोधी असतो आणि असें असूनहि दोघांच्या वृत्तींतील प्रखरता व ओज सामान्य जनांच्या वृत्तींहून अगदीं भिन्न असल्यामुळे सामान्य जनांच्या वृत्तीपेक्षां त्यांना परस्परांच्या वृत्तींची अधिक चांगली कल्पना येऊ शकते व कधीं कधीं तर त्यांच्या विचारक्षेत्रांच्या सीमा एकमेकींशीं भिडलेल्या दिसतात, असें वाल्टर पेटर ह्यांनी आपल्या एका पुस्तकांत लिहिलें आहे.

कलकत्याच्या अधिवेशनापासून काँग्रेसच्या राजकारणांत गांधीयुगाला प्रारंभ झाला व ते युग अद्यापि चालूच आहे. नाही म्हणावयाला मध्यतरींच्या काळांत आपण माग राहून देशबधु दासांच्या स्वराज्यपक्षाला त्यांनीं अद्रश्यानी बसविलें होतें. गांधी-युगापासून काँग्रेसचें स्वरूप अजिबात पालटले. युरोपियन पोषाख गेला व त्याच्या जागीं खादांचीं वस्त्रे आलीं. काँग्रेसमध्ये कनिष्ठ, मध्यमवर्गीय प्रतिनिधींचा भरणा झाला. अधिवेशनांत हिंदुस्थानी भाषा अधिकाधिक प्रचारांत येऊन काँग्रेस-अधिवेशनांत नवें चैतन्य, नवा उत्साह व नवी कळकळ दृष्टीस पडूं लागली.

काँग्रेस संपल्यावर गांधीजी अमृतबक्षार पत्रिकेचे वयोवृद्ध संपादक श्री. मोतीलाल घोष यांच्या भेटीस गेले. घोषबाबू त्या वेळेस शरपंजरींच पहडलेले होते.

गांधीजींबरोबर मीहि होतो. घोषणावूर्नी गांधीजींना व त्यांच्या चळवळीला आशीर्वाद दिला व ते म्हणाले, “ मी तर परलोकीं चाललो. तो लोक कोठेहि असो, तेथें ब्रिटिश साम्राज्य नसणार याचेच मला समाधान वाटत आहे ! अखेरीस तरी ब्रिटिश साम्राज्याच्या तावडींतून माझी सुटका होत आहे ! ”

कलकत्ता-काँग्रेसहून परत येतांना मी गांधीजींबरोबर रवीन्द्रनाथ टागोरांना भेटण्यासाठीं शांतिनिकेतनांत गेलो. टागोरांचे अतिशय प्रेमळ स्वभावाचे थोरले बंधु ‘ बोरोदादा ’ यांचीहि भेट झाली. तेथे सी. एफ्. अँड्यूज ह्यांनीं मला कांहीं पुस्तकें वाचावयास दिलीं; त्यांपैकीं मोरेलच्या ‘ व्लॅक मॅन्स बर्डन ’ (काळ्या आदमींच्या पाठीवरील बोजा) ह्या पुस्तकानें मनाला चटक लावून सोडला.

त्याच सुमारास अँड्यूज यांनीं हिंदी स्वातंत्र्याच्या समर्थनपर एक पत्रक लिहिले होते. संलीच्या हिंदुस्थानविषयक लिखाणाच्या आधारे या उल्कृष्ट निबन्धाची मांडणी करण्यांत आली होती. स्वातंत्र्याची बाजू त्यांत विनतोडपणे प्रतिपादन केली असून आमच्या अंतरंगांत दडलेल्या भावनांचे प्रतिबिंब त्यांत उल्कृष्ट रीतीनें उमटले होतें.

नंतरच्या तीन महिन्यांत असहकारितेला सर्व देशभर भरती आली. नव्या निवडणुकींवरील बहिष्काराच्या चळवळीला आश्चर्यकारक यश लाभलें. अर्थात्च कायदेमंडळांत शिरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अडवून धरणें अगर तेथल्या सर्व जागा रिकाम्या पाडणे शक्यच नव्हतें. मूठभर लोकांनाहि एकाचा व्यक्तीला निवडून देतां येतें; परंतु मतदारांपैकीं बहुसंख्य लोकांनीं मते दिलीं नाहींत व देशाने धडाडीने पुढें मांडलेल्या मतांची ज्यांना चाड होती, ते उमेदवार म्हणून उभेहि राहिले नाहींत. निवडणुकीच्या दिवशीं सर व्हॅलेंटाइन चिरोल हे अलाहाबाद येथे होते ते सर्व मतदानाच्या जागीं फिरून आले व बहिष्काराला मिळालेलें यश पाहून त्यांना महदाश्चर्य वाटलें. अलाहाबाद शहरापासून १५ मैलांवर असलेल्या एका खेडेगावातल्या मतदानाच्या जागीं त्यांना एकहि मतदार आढळला नाहीं.

या बहिष्काराच्या परिणामाविषयीं दासबाबूंनीं व इतरांनीं कलकत्त्याच्या अधिवेशनांत शका उपस्थित केली होती; परंतु काँग्रेसचा निर्णय त्यांनीं मानला. निवडणुकी पार पडल्यानंतर बहिष्कार यशस्वी झाल्यामुळें शक्तीांच्या शका दूर झाल्या आणि नागपूरच्या अधिवेशनांतलें काँग्रेसमधील जुन्या पुढाऱ्यांत असहकारितेच्या प्रश्नावर एकमत दिसून आलें.

तथापि, कलकत्त्यानंतर कांहीं थोड्या जुन्या पुढाऱ्यांनीं काँग्रेसमधून अग काढून घेतलें. अशा लोकांपैकीं एक लोकप्रिय व प्रसिद्ध व्यक्ति म्हणजे श्री. एम्. ए. जिना. ‘ हिंदु-मुसलमान एकीचे प्रतिनिधि ’ ह्या नांवानें सरोजिनी नायडू त्यांना संबोधित असत आणि गतकालांत मुस्लिम-लीगला काँग्रेसच्या जवळ आणण्याचें बरेंचसं श्रेय त्यांनाच दिलें पाहिजे. तथापि, असहकारितेचें तत्त्व व काँग्रेसला अधिक लोकप्रिय

व प्रातिनिधिक बनविणारी घटना या नव्या गोष्टी त्यांना सर्वरची नापसंत होत्या. त्यांचा मतभेद राजकीय बाबतीत झाला; परंतु ते काँग्रेसमधून बाहेर पडण्यास तेवढेच एक कारण नव्हते. नव्या काँग्रेसशी मिळते घेतां येईल असा त्यांचा स्वभावच नव्हता हिंदुस्थानीत भाषण करण्याचा आग्रह व खादी परिधान केलेल्या जनसमुदायांत त्यांना गुदमरल्यासारखे होई. जनतेतील उत्साह पाहिला, कीं नुसता हेदोसधुला आहे असे त्यांना वाटे. वाळकेश्वर आणि मलवार हिल यांच्यांत व खेडेगांवांतल्या मातीच्या घरकुलांत जितका फरक, तितकाच श्री. जिना व जनता यांच्यांत फरक. फक्त मॅट्रिक पास झालेल्यांनाच काँग्रेसमध्ये घ्यावे असे खाजगी सभापणांत ते एकदां म्हणाले होते. ही सूचना त्यांनीं मनापासून केली असेल अगर नसेल. पण त्यांच्या एकदर विचारसरणीशी ती सुसगत अशीच होती. साहजिकच काँग्रेसपासून ते दूर सरकले. तेव्हांपासून हिंदी राजकारणांत ते जरा एकाकीच राहिले आहेत. दुर्दैवाची गोष्ट अशी कीं पुढच्या काळांत हे 'एकीचे प्रतिनिधि' प्रतिगामी वर्नांच्या मुसलमानी जातिनिष्ठांशी सहकार्याने काम करू लागले !

नेमस्तांचा अथवा प्रागतिकांचा काँग्रेसशी कांहींच संबंध उरला नव्हता. ते काँग्रेसपासून दोन कोसांवर उभे राहिले; इतकेंच नव्हे, तर नव्या राज्यघटनेत मोठ्या अधिकारांच्या व मंत्र्यांच्या जागा पटकानून ते सरकारशीं एकदर झाले, आणि अराहकारिता व काँग्रेस यांच्याशीं झगडण्यांत त्यांनीं सरकारला मदत केली. त्यांच्या मागण्या जवळजवळ पूर्ण झाल्या होत्या. कांहीं सुधारणांहि देण्यांत आल्या होत्या. तेव्हां चळवळ करण्याची जरूरीच त्यांच्या मते उरली नाही. देश असतोपानें शिजत असतां आणि अधिकाधिक क्रांतिशील बनत चालला असतां ते उघडउघड क्रांतिविरोधी बनले व सरकारशीं समरस झाले. जनतेशीं त्यांचा मुळीच संबंध राहिला नाही, आणि कोणत्याहि प्रश्नाकडे सरकारी चढ्यांतून पाहण्याची त्यांना जी एकदां सत्रय जडली, ती अद्यापि तशीच कायम आहे. खऱ्या अर्थाने त्यांचा पक्ष असा उरलाच नाही. श्री. श्रीनिवासशास्त्री सरकारी वकील म्हणून सरकारतेर्फे ब्रिटिश प्रदेशांतून व त्याचप्रमाणें अमेरिकेच्या सयुक्त संस्थानांतून हिंडून आले. ह्या दौऱ्यांत त्यांनीं काँग्रेसवर व सरकारशीं झगडणाऱ्या आपल्या देशबांधवांवर टीकेची झोड उठवली.

तथापि, प्रागतिकांची स्थिति मुखासमाधानाची नव्हती. स्वतःच्या देशबांधवांशी असलेला संबंध तुटून त्यांच्यांत व आपल्यांत उत्पन्न झालेली तेढ डोळ्यांना दिसत नसली व कानांना ऐकूं येत नसली, तरी तिच्या अस्तित्वाची बोंबक जाणीव मनाला होत राहणें ही कांहीं आनदाची गोष्ट नव्हे. जनतेंत खळबळ माजली, कीं विरोधी लोकांना झळ लागतेच. गांधीजींच्या शिकवणुकीमुळे असहकारितेच्या चळवळीचें स्वरूप किती तरी सौम्य व सहिष्णू झालेलें होतें. तरीसद्धां त्या काळच्या

तेथें विरोधकांचा जीव कासावीस होऊं लागला ! जनसमुदायाच्या व क्रांतीच्या चळवळी भरांत आल्या कीं नेहमींच असे दोन प्रकारचे मानसिक परिणाम घडलेले आढळून येतात.

आणि याच कारणामुळे कांहीं लोक अशी तक्रार करतांना आढळतात, कीं असहकारितेच्या चळवळीमुळे लोक असहिष्णु बनले आणि त्यांच्यांत मतांच्या वावर्तीत व कार्यांच्या बावर्तीत सांप्रदायिकपणा निर्माण झाला. ह्या तक्रारीत तथ्य आहे; पण ते एवढ्याचपुरते, कीं असहकारितेच्या चळवळीत जनता एकजुटीने सामील झाली, आणि लाखो लोकांच्या मनांत आपल्यानिपचीं निष्ठा उत्पन्न करणाऱ्या एका असामान्य व्यक्तीच्या हातीं सर्व चळवळींचे नेतृत्व आले. तथापि, चळवळीत अतर्भूत झालेले जिवंत सत्य त्या चळवळींचा जनतेवर जो परिणाम झाला, त्यांत साठवलेले होते. जनतेत स्वातंत्र्याचे नवे वारं खेळू लागले आणि फार मोठे ओझे मानवहन दूर भिरकावून दिल्याचा आनंद लोकांना मिळाला. त्यांना दडपून टाकणारी भीति पार नाहीशा झाली आणि मान वर करून ते हिंझफिरू लागले. दूरदूरच्या खेड्यांतून काँग्रेस, स्वराज्य, पंजावप्रकरण आणि खिलाफत वर्गरेवढल सामान्य लोकांतहि चर्चा होऊ लागली. खेडेगांवांतून मात्र खिलाफत शब्दाचा निराळाच अर्थ करण्यांत येऊ लागला. लोकांची कल्पना अशी कीं 'खिलाफ' म्हणजे 'विरुद्ध' ह्या उर्दू शब्दापासून खिलाफत हा शब्द सिद्ध झाला आहे. म्हणून त्यांना वाटे कीं खिलाफत म्हणजे सरकारविरोध ! स्वतःच्या आर्थिक गान्हाण्यांची चर्चा ते करीतच होते; परंतु असख्य सभांच्या व परिषदांच्या द्वारा त्यांच्या राजकीय शिक्षणांतहि भर पडत होती.

आमच्यापैकीं जे काँग्रेसच्या कार्यक्रमाचा प्रचार करीत होते, ते १९२१ सालांत तर बेहोष होऊन गेले. आमचे जीवन भावना, आशा आणि उत्साह यांनी भरून गेलें. एकाद्या कार्यासाठीं झिजणाऱ्या व्यक्तींच्या आनदानुभवाची गोडी आम्ही चाखीत होतो. शंका अथवा सदेह यांना आमच्या मनांत थारा नव्हता. आमच्या-पुढचा मार्ग स्पष्ट होता व आम्ही पुढें चाललों होतो. इतरांच्या उत्साहाने आमचा उत्साह द्विगुणित होई व त्यामुळे इतरहि पुढें ढकलले जात. पूर्वी कधीं केले नसेल इतकें काम आम्ही उरकीत होतो. कारण आम्हांला अशी आंच लागून राहिली होती कीं सरकारशीं आपला झगडा लवकरच मुरू होणार; तेव्हां तुहगांत जायच्या आधीं जेवढें काम करतां येईल तेवढें उरकून घ्यावें.

आमच्यांत स्वातंत्र्याची भावना उदित झाली व त्या भावनेमुळे आमचा अभिमानहि जागृत झाला. गांजणुकीची व निराशेची जाणीव साफ धुऊन निघाली होती. कानांतल्या कानांत कुजवुजण्याची, अधिकाऱ्यांशीं वळणावळणां व कायदा सभाळून बोलण्याची आवश्यकता उरली नाही. आम्हाला जें वाटे तें खऱ्या आवाजांत चवाठ्यावर आम्ही बोलून दाखवू लागलों. परिणामाची पर्वा आम्ही कशाला करावी ? तुर्गाची भीति ती कसली ? आम्ही तेथें जाणार हें आम्हांला अगोदरच

कळलें होतें. बंदीवासाने आमच्या कार्याला उलट मदतच होणार होती. आमच्या-भोवती घोंगावणारे असंख्य हेर आणि गुप्त पोलिस ह्यांची आम्हांस कीव करावीशी वाटे. कारण त्यांच्यापासून आम्हांस कांहींच छपवावयाचें नव्हतें. हातांतील सर्व पर्चांचीं पाने टेबलावर मांडूनच आमचा खेळ चालला होता !

आमच्या ओळ्यांदेखत हिंदुस्थानचें स्वल्प पालटून टाकणारी व आमच्या समजुतीप्रमाणें हिंदुस्थानचे स्वानर्थ जवळ खेंचून आणणारी राजकीय चळवळ आम्ही यशस्वी रीतीनें चालवीत आहोत याचें समाधान तर आम्हांला मिळत होतेंच. पण त्याबरोबरच दुसरेहि समाधान आम्हांला मिळत होतें. श्वेय व श्वेयमार्ग या दोन्ही बाबतींत आमच्या प्रतिपक्षाहून आमची नैतिक पायरी वरची आहे हा विचारहि मनास मोठें समाधान देत असे. आमच्या पुढ्याच्यादल व त्यानें शोधून काढलेल्या अपूर्व मार्गावद्दल आम्हांला अभिमान वाटे, व आमच्या मनांत कधीं कधीं सात्त्विक अहंकाराचे कढ येत. झगडा चालू असतां आणि झगडे व्हावे म्हणून आम्हीच प्रोत्साहन देत असतांहि आमच्या मनांत एक प्रकारची शांति नांदत होती.

आमची हिम्मत जसजशी वाढली, तसतशी सरकारची हिम्मत खचूं लागली. काय घडते आहे तेच त्यांना कळना ! त्यांच्या नित्य परिचयाचे हिंदुस्थान कोसळून पडते आहे असें त्यांना वाटले ! चढाऊ, स्वावलंबी आणि निर्भय अशी वृत्ति देशांत पसरलेली होती. आणि ब्रिटिश अधिराज्याचा मुख्य आधारस्तंभ म्हणजे प्रतिष्ठा, ती तर कोलमडण्याच्या बेताला आली होती. थोड्या प्रमाणांत दडपशाही करावी तर चळवळीचे सामर्थ्य वाढवण्याकडे तिचा उलटा उपयोग होत असे. मोठ्या पुढ्यांविरुद्ध हत्यार उपसण्याच्या अगोदर सरकारने बराच वेळपर्यंत द्विधा वृत्ति दर्शवली. त्याचे परिणाम काय होतील याची सरकारला कल्पना नव्हती. हिंदी सैन्य राजनिष्ठ राहिल ना ? शिपाई आपल्या आज्ञा पाळतील ना ? अशी धाकधुक त्यांना वाटत असावी. १९२१ च्या डिसेंबरांत लॉर्ड रेडिंगनें म्हटल्याप्रमाणे सरकार “ गोंधळले होतें, सुचकळ्यात पडलें होतें. ”

१९२१ च्या उन्हाळ्यांत संयुक्त प्रांताच्या सरकारने जिल्हा अधिकाऱ्याकडे एक मजेशीर गुप्त पत्रक पाठवले होतें, ते पुढे वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाले. प्रत्येक बाबतींत शत्रूच म्हणजे काँग्रेसच पुढाकार घेत आहे ही मोठी शोचनीय गोष्ट आहे; तेव्हां पुढाकार आपल्या हातीं घेण्यासाठीं “ अमान सभा ” काढाव्यात असें त्यांत सूचित करण्यांत आलें होतें. असहकाराच्या चळवळीला तोड देण्यासाठीं नेमस्त मंत्र्यांच्या मसलतीवरहुकूम ही टूम काढण्यांत आली होती, असें सांगतात.

पुष्कळ ब्रिटिश अधिकाऱ्यांचे धावे दणाणले. त्यांच्या मनावर फार ताण पडत असे. वाढत्या विरोधाची व बंपवाईची वृत्ति अधिकारी वर्गाच्या डोक्यावर पाऊस-काळीं प्रचंड ढगाप्रमाणे ओथंबून आली होती व त्यामुळें अधिकाऱ्यांचीं मनं झांकोळून गेलीं. वरें, चळवळ शांततने चालत असल्याकारणानें दडपशाही करण्याकरितां

तीत कोठेंहि फट अगर सधि दिसत नव्हती. सर्वसामान्य इंग्रजांचा अहिंसेच्या खरेपणावर विश्वास बसला नाही. हें सर्व ढोंग आहे, आंतल्या बाजूला प्रचंड कारस्थानें गुप्तपणें सुरू असून एकादे दिवशीं हिंसामय क्रान्तीच्या रूपानें त्यांचा परिसफोट होईल अशी त्यांची समजूत होती. पूर्वेकडील देश म्हणजे गूढतेने भरलेले असतात. तिकडच्या बाजारांतून व गल्याकुच्यांतून गुप्त कट शिजत असतात, अशी लहानपणापासून त्यांची समजूत करून दिलेली असल्यामुळें ह्या काल्पनिक गूढतेनें भरलेल्या देशांचा प्रश्न निघाला कीं इंग्रजाला सरळ विचारच करतां येईनासा झाला आहे. साभ्यासीभ्या व भोळ्याभाबड्या पौर्वात्याचें मन समजावून घेण्याच्या फदांत तो कधींच पडत नाही. त्याच्यापासून चार पावले तो दूर राहून व गुप्त मंडळाच्या गोष्टींची पुस्तके वाचून जे कांहीं ज्ञान मिळेल त्यावर तो आपले विचार सजवतो व मग आपल्या कल्पनाशक्तीला स्वैर सोडून भरमसाट चित्रें रेखाटीत बसतो ! १९१९ च्या एप्रिलांत पजावांत असेंच झाले. अधिकाऱ्यांना व सामान्यपणें सर्वच इंग्लिश लोकांना भीताने प्राप्त टाकलें होते. त्यांना जेथे तेथे कृष्ण दिसू लागले आणि देशभर पसरलेल्या धामधुमीची व भयकर कत्तलींनीं परिपूर्ण अशा बटांचीं स्वप्ने त्यांना पडू लागलीं. आणि काहींहि करून आत्मरक्षण केलें पाहिजे या बुद्धीनें ते अनन्वित कृत्यास प्रवृत्त झाले. जालियनवाला बाग आणि अमृतसरचे अत्याचार हे अशाच मनोवृत्तीचे निदर्शक आहेत.

अधिकारी वर्गाला १९२१ साल मोठें जिकिरीचें व त्रासाचें गेलें. त्यांच्या मनाची धांवपळ सुरू होती. सुरू होत्या त्या गोष्टी पुरेशा तापदायक होत्याच, पण सभाव्य गोष्टींचीं जीं चित्रें डोळ्यांसमोर उभीं राहत, तीं प्रत्यक्षाहून अधिक तापप्रद असत. माझी वहीण स्वरूप हिचे लग्न १० मे रोजी शुभ तिथि पाहून ठरवलें होते. गांधीजींना व अह्मीबध्व वगैरे इतर काँग्रेस-पुढ्यांच्यांना निमंत्रणे होती, व त्यांना सोयीचें व्हावे म्हणून बकिंग कमिटीची बैठकहि अलाहाबादेस भरवण्याचें निश्चित झालें होतें. लांबलांबचे प्रसिद्ध पटारी येणार, तेव्हां या संधीचा स्थानिक काँग्रेसच्या लोकांनीं फायदा करून ध्यावयाचें ठरवून एक जगी जिल्हा-परिषद भरविण्याची योजना केली

या राजकीय सभेमुळें अलाहाबादेत खूपच गडबड चालू होती. काहीं लोकांच्या मनावर याचा अति विलक्षण परिणाम झाला. एका बॅरिस्टर मित्राकडून मला कळलें कीं शहरांत कांहीं तरी प्रचंड उत्पात होणार अशी धास्ती त्या वेळीं पुष्कळ इंग्रजांना वाटत होती. स्वतःच्या हिंदा नोकरांवर ते विश्वास ठेवीनासे झाले. खिशांत पिस्तुल ठेवून ते हिंडत असत. अलाहाबादेसारख्या निद्रिस्त शहरांत अहिंसेचे आचार्य यावयाचे असतां कांहीं भयकर प्रकार होणार आहे असे कां वाटावें तें मला कळना. ह्या लोकांचो कल्पना अशी कीं माझ्या बहिणीच्या लग्नाच्या दिवशीच १८५७ सालांतल्या मीरत येथील क्रांतीचा वाढदिवस येत होता, तो मजरा करात्र ही आमची मनांतून इच्छा असणार !

खिलाफताच्या चळवळीला प्रामुख्य देण्यांत आल्यामुळे पुष्कळ मौलवींनीं

व मुसलमानांच्या धार्मिक पुढाऱ्यांनी चळवळीत भाग घेतला होता, त्यामुळे चळवळीला थोडेंसे धार्मिक वळण लागलें. विशेष धार्मिक प्रवृत्तीचे नसलेले व पाश्चात्यांचें अनुकरण करणारे मुसलमानहि दाढी वाढवून जुन्यापुराण्या चाली पुन्हां आचरूं लागले. नव्या विचारांच्या हल्ल्यामुळे हतप्रभ होत चाललेले मौलवींचें वजन पुन्हां टवटवीत झालें, व निसट्टन चाललेला मुसलमान समाज त्यांच्या पकडीत सांपडला. धर्मनिष्ठ अहलीबध्नी, व मौलवींबद्दल पराकाष्ठेचा आदर दर्शवून गांधीजींनीहि या धर्मजीणांद्वाराच्या कियेला मदतच केली.

चळवळीच्या धार्मिक व आध्यात्मिक बाजूवर गांधीजी नेहमींच भर देत असत. त्यांच्या धर्मात कडवेपणा अथवा असद्विष्णुता नव्हती. परंतु जीवनाकडे धार्मिक दृष्टीने पाहण्याची शिकवणूक त्यापामून मिळत असे. त्याचा परिणाम चळवळीवर फार झाला आणि जनसमुदायांत तरी निदान चळवळीला धार्मिक पुनरुज्जीवनाच्या चळवळीचें स्वरूप प्राप्त झाले. बहुतेक काँग्रेसचे कार्यकर्ते आपल्या नेत्यांचें अनुकरण करण्याचा प्रयत्न करीत व ते गांधीजी बोलतील तसे बोलत असत. तथापि, वर्किंग कमिटीतील गांधीजींचे सहकारी म्हणजे माझे वडील, देशबधु दास, अथवा लाल लजपतराय हे रूढ अर्थाने धार्मिक वृत्तीचे नव्हते आणि जाहीर भाषणांतून राजकीय प्रश्नावर विचार करीत असतां ते धार्मिक बाबींचा उल्लेख देखील करीत नसत. परंतु त्यांच्या स्वार्थत्यागाचा परिणाम त्यांच्या शब्दांहूनहि किती तरी पटीने होई. कारण सामान्य जनांना प्रिय वाटणाऱ्या मुखावर लाथ मारून साऱ्या राहणीचा त्यांनी स्वीकार केला होता. हाहि धर्मप्रवृत्तीचाच एक प्रकार असे लोक समजत आणि धर्मपुनरुज्जीवनाच्या प्रसाराला त्यामुळे चालनाच मिळत जाई.

हिंदु व मुसलमान समाजांत वाटांस लागलेल्या या धार्मिक भावनांकडे पाहून मला थोडीशा काळजीच वाटत असे. मला ही गोष्ट बिलकुल पसत नव्हती. जाहीर सभातून हे मौलवी, मौलाना आणि स्वामी जे विचार प्रदर्शित करीत, ते फार प्रतिगामी स्वरूपाचे असत. समाजशास्त्र, अर्थशास्त्र व इतिहास यांबद्दलचें त्यांचें ज्ञान मला इथूनतिथून चुकीचें वाटत होते. प्रत्येक गोष्टीला धर्माची फोडणी दिल्यामुळे स्पष्टपणे विचार करणें अशक्य होऊन वसे. गांधीजींचे कांहीं, कांहीं शब्दहि कर्णकटु वाटत. उदाहरणार्थ "रामराज्य" हा त्यांचा नेहमीं येणारा शब्द ध्या. पण त्यांना थोपवण्याची शक्ति माझ्यांत नव्हती. शब्द रूढ आणि जनतेला ज्ञात आहे म्हणून तो गांधीजी वापरीत असतील, असें स्वतःचे समाधान मी करून घेत होतो. कारण लोकांची अन्तःकरणे काबाज करण्याची कला त्यांना पूर्णपणें अवगत होती.

या गोष्टीसबधी मनाला मी फारशी खत वाटू दिली नाही. प्रचंड चळवळीच्या ओघांत अनेक तऱ्हेचे व वृत्तीचे लोक असणारच. ओघाची दिशा चुकलेली नसली म्हणजे झाले. कोठे भोंवरे पिरणार, कोठे डबकीं सांचणार, हे चालायचेंच. गांधीजींबद्दल बोलायचें, तर त्यांचे विचार समजणे हें मोठे बिकट काम असे, व सामान्य माणसाला

त्यांची भाषा उलगडणे मुष्किलीचें होई. पण ते थोर व असामान्य पुरुष आहेत, विजयी सेनानी आहेत, एवढी गोष्ट आम्हांला समजण्याइतकें त्यांच्याविषयीचें ज्ञान आम्हांला होऊन चुकलें होतें. त्या काळापुरता तरी आम्हीं त्यांच्या हार्ती कोरा चेक दिला होता. त्यांच्या लहरी व त्यांचे छंद यांबद्दल आपसांत चर्चा सुरू झाली, कीं आम्ही अर्धवट थट्टेने म्हणत असू कीं स्वराज्य मिळाल्यावर मात्र या प्रकारांना पायबंद घात-घन पाहिजे !

तथापि, आमच्यापैकीं अनेक व्यक्तींवर राजकीय व इतर बाबतींत त्यांची इतकी छाप पडली होती कीं, धार्मिक वृत्त सर्वस्वी टाळणे अशक्य होऊन बसले. धर्माच्या बाह्य भपक्याचा मला तिटकारा होता. धार्मिक समजण्यांत येणाऱ्या व्यक्तींकडून जनतेची नागवणूक होई ती मला खपत नव्हती. असें अमूनहि माझे मन धर्माकडे खेचलें गेलें; आणि १९२१ सालीं माझ्या विचारांत धार्मिक प्रवृत्तींनीं जितका जोर केला तितका पूर्वीं कधींच केला नसेउ. परंतु त्या काळांतही मी धर्माच्या फारसा जवळ गेलो नाहीं.

आमच्या चळवळीची व सत्याग्रहाची जी विशुद्ध व नैतिक बाजू, तिच्याविषयी मला फार अभिमान वाटे. अहिंसेवर परिस्थितिनिरपेक्ष व अविचल अशी निष्ठा मीं कधींच व्यक्त केली नव्हती अथवा तिचा सर्वकाळ स्वीकार करण्याचेहि मीं ठरवले नव्हतें; पण त्या तत्त्वाकडे मीं अधिकाधिक आकर्षित होऊं लागलो. आपल्या देशाची सध्यांची परिस्थिति व परपरा लक्षात घेतां अहिंसेचें धोरणच योग्य आहे अशी माझी खात्री पटत चालली. राजकारण अध्यात्मपर बनवावें ही कल्पना मला फार रम्य वाटली. अर्थातच या शब्दांचा अर्थ कोणीहि सफुचित धर्मभावनेनें करूं नये. उच्च ध्येयाप्रत नेणारे मार्गहि उच्चच असावयास पाहिजेत, हे तत्त्व नैतिक दृष्ट्याच केवळ नव्हे, तर व्यावहारिक राजकारणाच्या कमीतीच्या उतरण्याच्या दृष्टीनेंहि विशुद्ध आहे असें मला वाटले. कारण मार्ग चोप्य नसले, कीं पुष्कळां ते ध्येयाची नासाडी करतान व मग नव्या समस्या आणि नव्या अडचणी उरिथित होत जातात. शिवाय हीन मार्गाच्या बरवटींतून पाय भरवात जाणें ही व्यक्तींच्या व राष्ट्रच्या स्वाभिमानाला काळिमा लावणारी गोष्ट आहे अशी त्या वेळीं भावना होती. हीन मार्ग पत्करल्यावर व्यक्ति निर्लेप राहणार कशी ? कमरेंत लवायचें आणि पोटांनें सरपटावयाचें ठरवल्यावर मार्ग झपाट्यानें व स्वाभिमानपूर्वक कसा काय काटतां येणार ?

त्या काळांत माझे विचार या प्रकारचे होते. अमहकारामुळे राष्ट्रीय स्वातंत्र्य प्राप्त होईल, पददलितांची नागवणूक थांबेल असें मला वाटलें. शिवाय माझ्या नैतिक भावनेचेहि त्यांपामून समाधान होतच होतें. अधिक व्यक्तिस्वातंत्र्याचा लाभ मला झाला होता. हे वैयक्तिक शांतिमुख इतके मोठें होते कीं चळवळ अपेशी होईल या विचारानेंहि त्यांत फारशी उर्णाव येत नव्हता. कारण अपयश हें सुद्धां अनित्यच

नाहीं का ? भगवद्गीतेतील आध्यात्म मला विशेष कळत नसलें, तरी गांधीजींच्या आश्रमांत दर संध्याकाळीं म्हणण्यांत येणारा एक श्लोक मला फारच आवडला होता. ' निवाऱ्याच्या जागीं ठेवलेल्या दिव्याच्या ज्योतीप्रमाणें माणसानें शांत, अविचल असावें, कर्मफलाची आर्काक्षा न बाळगतां आपलें कार्य करीत रहावें ' वगैरे स्थितप्रज्ञाचें वर्णन त्यांत होते. मी स्वतः शांत अथवा संन्यस्त वृत्तीचा नसत्यामुळें या शिकवणुकीचा परिणाम माझ्या मनावर बराच झाला.

१९२१ साल व पद्दिली शिक्षा

एकोणीसशे एकवांस साल म्हणजे आमच्या दृष्टीने अपूर्व असे साल होते. राष्ट्रभिमान, राजकारण, धर्मभावना, कडवेपणा व अभ्यात्मभाव या सर्वांचे अपूर्व मिश्रण त्या साली पाहावयास सांपडले. ह्या सर्वांच्या मागे शेतकऱ्यांच्या असतोषाची व मोठ्या शहरांतोल मजुरांच्या चढत्या चळवळीची पार्श्वभूमि खडी होती राष्ट्रवाद आणि अस्पृष्ट परतु सर्व देशभर पसरलेला अतिशय जोरदार असा ध्येयवाद यांच्या धर्माने या सर्व तऱ्हेच्या व क्वचित् प्रसर्गी विरोधी दिसणाऱ्या असतोषाचा मिलाफ होऊन, त्यांची शक्ति एकत्रित झाली तथापि या राष्ट्रवादांतहि अनेक थर होते. हिंदूंचा राष्ट्रभिमान, सरहद्दीपलीकडे दृष्टि फेकणाऱ्या मुसलमानांचा राष्ट्रभिमान व त्या कालात दोघांनाहि कमप्राप्त असा हिंदी राष्ट्रभिमान असे भिन्न भिन्न थर दिसून येत. काहीं वेळपर्यंत ते एकमेकांशी निगडित होऊन काम एकजुटीने चालले. त्या वेळी सगळीकडे 'हिंदु-मुसलमान की जय' अशांच आरोळो ऐकावयास सांपडे. गांधीजींची सर्व वर्गांवर व सर्व गटांवर विलक्षण छाप पडली असून त्या सर्वांचा अठरा-पगड समुदाय एकाच दिशेने वाट चालू लागला होता. दुसऱ्या एका पुढान्यासबंधी काढण्यांत आलेले उद्गार गांधीजींनाहि लागू पडतात. गांधीजी म्हणजे 'जनतेच्या समिथ्र आकांक्षांचे मूर्तिमंत प्रतीक झाले होते.'

यांत लक्षांत ठेवण्यासारखी गोष्ट ही की त्या वेळच्या वासनांत व भावनांत परकीय सरकारविपरीती द्वेष दिसून येत नसे. राष्ट्रवाद ही वस्तुतः विरोधी भावना आहे. इतर राष्ट्रीय गटांविरुद्ध व विशेषतः स्वराष्ट्रावर सत्ता गाजवणाऱ्या परकीय सरकारविरुद्ध जी द्वेषाची व मतापाची भावना जागृत होते, तिचे खतपाणी मिळूनच राष्ट्रवाद पोसला जातो. १९२१ साली हिंदुस्थानांत त्रिटिशान्या विरुद्ध अशा प्रका-रचा द्वेष नव्हता असे नाही. द्वेष होता, पण अशाच परिस्थितीत वागणाऱ्या इतर देशापेक्षां येथे तो फार अल्प प्रमाणांत होता. गांधीजींनी अहिंसावादाचे व तदन्तर्भूत यमनियमांचे जे आग्रहाने प्रतिपादन चालवले होते, तेच या सौम्यपणाला कारणीभूत झाले. चळवळीच्या मुरुवातीसरशी लोकांना शक्तीची व स्वातंत्र्याची जी जाणीव झाली व चळवळ लवकरच यशास्वी होणार असा जो आशावाद देशभर पसरला, त्याचाहि परिणाम द्वेषाच्या व सतापाच्या भावना सौम्य करण्याकडे झाला. आपली प्रगति इतक्या उत्तम रीतीने होत असतां व यशाचे फळ लवकरच आपल्या पदरांत

पडण्याचे चिन्ह दिसत असतां संताप व द्वेष मनांत बाळगावा तरी कशाला, असे विचार मनांत येत; त्या वेळीं उदारबुद्धि दाखविणें आम्हांला परवडण्यासारखें होते.

आमच्यापैकी ज्या मूठभर लोकांनीं विरुद्ध बाजू घेतली आणि राष्ट्रीय चळवळीला विरोध केला, त्यांच्याशीं वागतांना आम्ही जरी दक्षतेनें व शिष्टाचार सभाळून वागत असलों, तरी आमच्या मनांत त्यांच्याविषयीं फारशी उदार बुद्धि वसत नव्हती. जनतेत त्यांचें मुळींच वजन नव्हतें. तेव्हां द्वेषाचा अथवा सतापाचा प्रश्न त्यांच्या बाबतींत उत्पन्न होत नव्हता. आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करित असूं. परंतु त्यांचा भेकडपणा व सधिसाधूपणा यांबद्दल व राष्ट्राची इज्जत व स्वाभिमान यांना काळिमा लागेल असे वर्तन केल्याबद्दल मनातून त्यांचा तिटकारा मात्र वाटत असे.

अशा प्रकारें आम्ही पुढें चाललों होतो. भावना जळजळीत परंतु शबल स्वरूपाच्या होत्या. कार्यांच्या उन्मादाची पकड आमच्या मनावर घट बसली होती. परंतु आम्ही ध्येयासंबंधी स्पष्ट असा विचार मुळींच केलेला नव्हता. चळवळीच्या शास्त्रीय बाजूकडे, तिच्या तत्त्वज्ञानाकडे व तिच्यांतून साध्य होणाऱ्या ध्येयाकडे त्या वेळीं आम्ही दुर्लक्ष कसें केले याचें आता आश्चर्य वाटते. स्वराज्याबद्दल आम्ही अगदीं तावातावानें बोलत असूं. परंतु त्या शब्दाचा अर्थ प्रत्येकाच्या मनांत बहुधा निरनिराळ्या असावा. स्वराज्य म्हणजे राजकीय स्वातंत्र्य (किंवा तसलेच कांहीं तरी) व त्याच्याच जोडीला प्रजासत्ताक राज्यपद्धति असा अर्थ तरुण लोक करीत. आम्ही त्याप्रमाणें जाहीरपणे बोलतहि होतो. आमच्यापैकी पुष्कळांना असेहि वाटे, कीं स्वराज्य मिळाले म्हणजे मजूर व शेतकरी यांना जमीनदोस्त करणारा बोजा आपो-आप कमी होईल. परंतु बहुतेक पुढ्यांना स्वराज्य म्हणजे स्वातंत्र्याहून बऱ्याच कर्मा प्रतीचे असं कांहीं तरी ध्येय वाटत असात्रे ही गोष्ट उघड दिसत होती. गांधीजी ह्या विषयावर काहीच स्पष्ट बोलत नसत, व त्याविषयीं स्पष्ट विचारण्याचा प्रयत्न झाल्या तर त्या प्रयत्नाला त्यांच्याकडून प्रोत्साहन मिळत नसे. तथापि पददलितांच्या वतीनें ते अस्पष्टपणे पण जोरदार भाषेत बोलत असत. आम्हांला त्यामुळे फार धोरं येई. पण त्याचबरोबर ते वरिष्ठ वर्गांनाहि मुबलक आश्वासने देत कोणत्याहि प्रश्नाकडे बौद्धिक दृष्ट्या न पाहतां व्यक्तींच्या चरित्रावर व धर्मभावनेवर गांधीजी भर देत असत. हिंदुस्थानांतील जनतेत ताठरपणा व आत्मविश्वास उत्पन्न करण्याच्या कामीं गांधीजींनी उदंड यश मिळविले हे खरेंच. परंतु असेहि पुष्कळ निघाले, कीं ज्यांना कणखरपणा अथवा शील ह्यांपैकीं कांहींहि साध्य झाले नाही. पिळपिळीत शरीर व मालवलेला चेहरा हींच धर्मबुद्धीचीं बाह्य लक्षणें आहेत अशी मात्र ते कल्पना करून बसले.

जनतेत उत्पन्न झालेली विलक्षण अशी स्वाभिमानाची वृत्ति पाहून आम्हांलाहि आत्मविश्वास वाटूं लागला. शिस्तीनें व एकजुटीनें चालणाऱ्या देशव्यापी चळवळीत जनता सामील झाली होती. ह्या चळवळीमुळें तिच्या अंगीं अलोट

सामर्थ्य निर्माण होईल असें आम्हांला वाटलें. क्रियेमागें विचारशक्ति उभी असणें आवश्यक आहे, ह्या गोष्टीकडे आमचें दुर्लक्ष झालें. स्पष्ट विचारसरणीची आणि निश्चित ध्येयाची जोड उत्साहाला व कार्यशक्तीला मिळाली नाही, तर जनतेची चळवळ शेवटीं निष्फळच ठरणार हें आमच्या ध्यानांत राहिलें नाहीं. राजकीय व आर्थिक चळवळींत व दुःखनिवारणाच्या कामीं स्वीकारण्यांत आलेलें जें अहिंसेचे तत्व तेंच सर्व जगाला आम्हांकडून मिळालेले सदेशामृत आहे अशी आमची भावना झालेली होती. ही आमच्या चळवळींतील धार्मिक पुनरुज्जीवनाची भावना आम्हांला कांहीं अशी उपयोगी पडली. जगातल्या सर्व देशांत व सर्व लोकांत जो एक विलक्षण ग्रह प्रचलित असतो कीं ईश्वराचीं विशेष लाडकीं लेकरें आम्हीच आहोंत, त्याच ग्रहाचा पगडा आमच्यावरहि बसला होता. युद्ध वगैरे सर्व प्रकारच्या हिंसात्मक झगड्यांच्या तोलाचे नैतिक साधन म्हणजे अहिंसा. हें साधन केवळ नैतिकच नव्हतें; तर ते उत्कृष्ट प्रभावी साधन होते. गांधीजींच्या यंत्रविषयक व वर्तमान संस्कृतीसंबंधीच्या कल्पना आमच्यापैकीं फारच थोड्यांना मान्य झाल्या असतील. ते स्वतःच आपल्या कल्पनांना आदर्शवादी व सध्यांच्या परिस्थितींत गैरलागू अशा समजत असावेत असा आमचा अंदाज होता.

मी चळवळीशीं अगदीं समरस होऊन गेलो होतो. माझ्याप्रमाणें अनेकांची स्थिति झालेली होती. इतर सर्व सवध मीं सोडून दिल. आवडीचीं पुस्तकें, मित्र, ज्यांचा हातांतील कामाशी साक्षात् संबंध येत नसे अशीं वर्तमानपत्रें, यांच्याकडे मी पाहातहि नसें. चळवळ सुरू होईपर्यंत नवी नवीं पुस्तकें वाचण्याचा व जागतिक उलाढालींशीं परिचय ठेवण्याचा माझा क्रम होता. पण हें सर्व उरकण्यास आतां वेळ मिळेनासा झाला कुटुंबांतील मडळीवर अत्यंत प्रेम असूनहि घरच्या माणसांना, पत्नीला व मुलीला मी जवळजवळ विसरूनच गेलों. त्या काळांत माझ्यामुळें घरच्या मडळींना किती त्रास सहन करावा लागला व माझ्या पत्नीला माझ्याशीं वागतांना किती सोशिकपणा दाखवावा लागला असेल, ह्याची मला नंतर कित्येक वर्षांनीं जाणव झाली. कचेरींत, कमिटीच्या बैठकींत व सभांतूनच माझा सर्व वेळ खर्च होत होता. 'खेड्यांकडे चला' ही घोषणा त्या वेळीं सगळीकडे दुमदुमत होती, व आम्ही तिला अनुसरून शेतें तुडवांत लांबलांबच्या खेड्यांतून शेतकऱ्यांच्या सभांसाठीं जात होतो. जनतेच्या भावनांशीं समरस होत असताना व जनमतावर प्रभाव गाजवीत असताना जो एक रोमांचकारी अनुभव येतो, त्याचा गोडी मला त्या काळीं चाखावयास सांपडली. जनसमुदायाचा मला अधिकाधिक परिचय होत जाऊन शहरातल जनता व शेतकरी ह्यांच्यातील भेद मला समजू लागले. धूळ, दगदगीची राहणी, मोटमोठ्या सभांतून होणारी धक्काबक्की माझ्या अगवळणीं पडली. पुष्कळदां त्यांच्या बेशिस्तपणाचा मात्र मला राग येत असे. त्यानंतर एकादी ठिणगी पडली असतां भडका उडेल अशा विरोधी मनःस्थितींत असणाऱ्या व चिडून गेलेल्या समाजास

तोंड देण्याचे कांहीं प्रसंग माझ्यावर आले. अशा प्रसंगांनी त्या वेळी मिळालेल्या अनुभवाचा व आत्मविश्वासाचा फायदा मला चांगलाच झाला. मी थेट गर्दीत जात असे. लोकांवर माझा विश्वास असे. आणि लोकांनीहि आतांपर्यंत मतभेद असला तरी मला मोठ्या सौजन्याने व समजुतीने वागविले आहे. परंतु अशा वेळी लोकांचीं मनें चंचल बनलेलीं असतात. तेव्हां भविष्यकाळीं मला कदाचित् निराळाहि अनुभव येईल.

मी लोकसमुदायाकडे धांव घेतली व लोकहि माझ्यामागे चालूं लागले. तथापि मी त्यांच्याहून निराळा आहे ही भावना नष्ट झाली नव्हती. माझ्या विचारांच्या उंच फांदीवर बसून मी लोकांकडे सूक्ष्म दृष्टीने पाहत असें. माझ्या भोंवतीं जमलेल्या हजारो लोकांपेक्षां माझ्या संवयी, माझ्या आकांक्षा, माझा मानसिक व आध्यात्मिक दृष्टिकोण वगैरे प्रत्येक बाबतींत मी निराळा असतां ह्या लोकांचा माझ्यावर इतका लोभ व विश्वास कां असावा, ह्याचें मला राहून राहून आश्चर्य वाटे. निराळा दिसलो तरी मी तसा नाही असे त्यांना वाटत होते काय ? माझ्याशीं त्यांचा अधिक परिचय झाला म्हणजे मग माझ्याशीं असलेले संबध ते कायम ठेवतील कीं नाही ? कांहीं दोंगीपणा करून तर मी त्यांचा विश्वास संपादन करीत नाही ना ? मी त्यांच्याशीं खुल्या दिलाने व सरळपणे वागत होतो. कधीं कधीं मी त्यांना रागेहि भरत असे आणि त्यांच्या श्रद्धाविषयांवर व चालीरीतींवर टीकाहि करीत असे. तथापि त्यांनीं मला अंतर दिले नाही. ते माझ्यावर प्रेम करीत नसून माझ्यासंबंधीं त्यांच्या मनांत जें कांहीं काल्पनिक चित्र निर्माण झालें होते, त्याच्यावरच ते इतकी माया करीत असावेत हा विचार मात्र माझ्या मनांतून कधीं गेला नाही. ते काल्पनिक चित्र किती काळपर्यंत टिकणार ? ते टिकू तरी कां यावें ? आणि ते खालीं पडून फुटून गेले व खरी वस्तुस्थिति उघडकीला आली तर काय परिणाम घडतील ?

मी अनेक बाबकींत मोठा गर्विष्ठ आहे. परंतु या साध्याभोळ्या लोकांशीं वागतांना गर्विष्ठपणाचा प्रश्नच येत नसे. कृत्रिमता, हीन मनोवृत्ति, वगैरे गोष्टी त्यांना माहित नव्हत्या. स्वतःला त्यांच्यापेक्षां वरिष्ठ समजणाऱ्या आपल्या मध्यम वर्गांतच त्या जास्त प्रमाणावर आढळतात. त्यांची बुद्धि निःसंशयच जड होती व व्यक्तिशः मनाला चटका लावतील असे गुणहि त्यांच्यापाशीं नव्हते. परंतु त्यांच्या समुदायाकडे दृष्टि टाकली, कीं अपरंपार दयेनें हृदय भरून येत असे व लोकरच कांहींतरी दुःखद प्रसंग ओढवणार आहे, अर्शा हुरहुर मनांत उत्पन्न होई.

आमच्यापैकीं निवडक मंडळींचीं कामे जेव्हा व्यासपीठवर व्हावयाचीं असत, तेव्हांच्या सभा मात्र अगदीं निराळ्या तऱ्हेच्या होत. तेथे कृत्रिमपणाला भरपूर अवसर होता व आमच्या अलंकारमय भाषणांतून नटवेपणाची उणीवाहि कोणाला भासली नसता. आमच्यापैकीं बहुतेक सर्वच ह्या कडक भाषणाच्या मोहाला बळी पडत असावेत; पण या बाबतींत खिलाफतीचे पुढारी सर्वांवर ताण करीत. मोठ्या

श्रोतसमुदायापुढे भाषण करतांना स्वाभाविकपणा कायम ठेवणें बरेंच अवघड आहे. आणि आमच्यापैकी तर फारच थोड्यांना जाहीर प्रसिद्धि पूर्वी अनुभवण्यास सांपडलेली असेल. त्यामुळे पुढाऱ्यांप्रमाणे विचारमग्न व गभीर दिसण्याचा व थट्टा-मस्करी अजिबात टाळून वागण्याचा आम्ही प्रयत्न करित असू. आम्ही चाललो, बोललो अथवा हसलो, तरी हजारो डोळे आमच्याकडे लागलेले आहेत ह्याची जाणीव आमच्या मनाला सतत होत राहिली व मग वर्तनांत कृत्रिमपणा येऊ लागे. आमची भाषणे बहुधा चांगली वक्तृत्वपूर्ण अशी होत; पण विचारांच्या दृष्टीनें तीं बहुधा पोकळच असत ! आपण दुसऱ्याच्या नजरेला जसे दिसतो, तसे स्वतःच्या नजरेला सहजासहजी दिसत नाही. मला स्वतःवर टीका करतां येईना म्हणून मी दुसऱ्याच्या वागणुकीकडे लक्षपूर्वक पाहं लागलो, आणि त्यापासून मला पुष्कळच आनंद लुटावयास सांपडला. पण नंतर मन अस्वस्थ करून सोडणारा असा एक विचार मनांत उद्भवला कीं मी मुद्दां दुसऱ्यांना असाच हास्यास्पद दिसत असेन.

सर्व वर्षभर काँग्रेस-कार्यकर्त्यांना व्यक्तिशः अटक करण्यांत येत होती व शिक्षाहि होत होत्या; परंतु सामुदायिक अटकेचे उदाहरण आतांपर्यंत घडलेले नव्हते. अली-बंधूंना हिंदी सैन्यांत अप्रीति फैलावण्याचा प्रयत्न केल्यावरून भरभक्कम शिक्षा ठोठावण्यांत आली. ज्या भाषणामुळे त्यांना शिक्षा झाली, त्या भाषणाचा शेकडों सभांतून हजारो लोकांनी पुनरुच्चार केला. मी केलेल्या कांहीं भाषणांमुळे माझ्यावर राजद्रोहाचा खटला भरण्यांत येणार अशी धास्ती वाटत होती. तथापि त्या वेळीं तसा कांहींच प्रकार झाला नाही. वर्षाच्या अखेरीअखेरीला मात्र निकाराचा प्रसंग येऊन ठेपला. ' प्रिन्स् ऑफ वेल्स ' हिंदुस्थानांत येणार होते व त्यांच्या भेटीनिमित्त होणाऱ्या सर्व प्रकारच्या समारंभवर बहिष्कार घालण्याचा निश्चय काँग्रेसनें जाहीर केला होता. नोव्हेंबरच्या शेवटीं बंगालमध्ये स्वयंसेवकांच्या सस्था बेकायदेशीर ठरविण्यांत आल्या व सयुक्त प्रांतांत त्यांचीच पुनरावृत्ति झाली. देशबधु दासांनीं बंगालला एक मोठा तेजस्वी सदेश पाठविला. " माझ्या मनगटाभोवतीं वेड्यांचे चाप बसले आहेत व माझे शरीर लोहशंखलांनीं जखडले गेलें आहे असें मला वाटतें माझ्या जिवाला पारतंत्र्याच्या बंधनामुळे ही टोचणी लागली आहे मर्व हिंदुस्थान हा एकाद्या विस्तीर्ण बदिशाळेप्रमाणे झाला आहे. मी बाहेर असलो काय किंवा तुरुंगांत पडलो काय, मी जिवंत राहिलो काय किंवा मेलो काय, काँग्रेसचें कार्य तसेच चालू ठेवा." सयुक्त-प्रांतांत आम्ही सरकारचें आव्हान स्वीकारून असें जाहीर केलें कीं, आमची स्वयंसेवक-सघटना पूर्वीप्रमाणेंच काम करित राहिल. एवढ्यावरच आम्ही थांबलो नाही. दैनिक वृत्तपत्रांतून स्वयंसेवकांच्या नांवांच्या याद्याहि आम्ही प्रसिद्ध केल्या. पहिल्या यादीत अग्रभागीच माझ्या वडिलांचे नांव होतें. वस्तुतः ते स्वयंसेवक नव्हते. परंतु सरकारचा अवमान करण्याच्या दृष्टीनें व ते स्वयंसेवक दलांत दाखल झाले व त्यांचे नांवहि प्रसिद्ध करण्यांत आलें. प्रिन्स् ऑफ वेल्स आमच्या प्रांतांत येण्याच्या

आधी थोडे दिवस म्हणजे डिसेंबरच्या प्रारंभी सामुदायिक अटकेस सुरुवात झाली.

घटिका अगदी बुडण्याची वेळ आली आहे ह्याची आम्हांला कल्पना होतीच. सरकार व कॉंग्रेस ह्यांच्यामध्ये केव्हां ना केव्हां तरी होऊं घातलेला झगडा सुरू होण्याचा रंग दिसू लागला. तुरुंगाची अद्यापि ओळख झालेली नव्हती व बदिवासाच्या कल्पनेतील नवखेपणा अद्याप कायम होता. एके दिवशीं उशीरापर्यंत बसून अलाहाबाद-कॉंग्रेस-कचेरीतील तुंबलेलें काम मी आटपून टाकीत होतो. इतक्यांत एक कारकून गडबडीनें तेंथें आला व त्यानें झडती-वॉरंट घेऊन पोलिस आले आहेत व इमारतीला त्यांनीं गराडा घातला आहे असे सांगितलें. अशा प्रकारचा हा माझा पहिलाच अनुभव असल्यामुळे माझेहि मन थोडेसे प्रधुब्ध झालें; परंतु पोलिस आले अथवा गेले तरी आपणाला त्याची पर्वा नाही, आणि आपली मनाची शांति अथवा सावधानता दळणार नाही, अशी बतावणी करण्याची मनांत प्रवळ इच्छा होती. म्हणून एका कारकुनाला झडतीसाठीं आलेल्या पोलिस अधिकाऱ्याबरोबर जा व त्यांना कचेरीच्या खोल्या दाखवा असे मी फर्माविलें व कचेरीतील बाकीच्या सर्व लोकांनीं शिपायांकडे लक्ष न देतां आपापले काम करित रहावें असेहि मी बजावले. कांहीं वेळाने माझ्या एका सहकारी मित्राला कचेरीबाहेरच पोलिसांनीं पकडलें होतें, तो माझा निरोप घेण्यासाठीं आत आला. पोलिस बरोबर होताच. मी अहमन्यतंन इतका फुगून गेलो होतो कीं हे अपरिचित प्रसंग देखील नित्याचे आहेत असे समजून आपण चाललें पाहिजे अशी मी कल्पना करून घेतली आणि माझ्या सहकाऱ्याशीं मी अगदीं तुसडेपणानें वागलो. मी पत्र लिहीत होतो तें संपेपर्यंत जरा थांबा असे मी माझ्या मित्राला व पोलिसाला सांगितलें व तेहि अगदीं औपचारिक रीतीनें ! थोड्याच अवकाशांत शहरांत आणखी धरपकड झाल्याची बातमी आली. शेवटीं घरीं जाऊन काय झाले आहे ते पहावें तरी, असें ठरवून मी तिकडे गेलो. तेथें आमच्या मोठ्या घरापैकीं एका भागाची पोलिस झडती घेत होते. माझ्या बडिलांना व मला दोघांनाहि पकडण्यासाठीं ते आले आहेत असें मला सांगण्यांत आलें.

प्रिन्स् ऑफ वेल्सच्या भेटीवरील बहिष्कार आमच्या अटकेमुळे जितका यशस्वी झाला, तितका दुसरें कांहींहि केलें असतें तरी तो यशस्वी झाला नसता ! जेथें जेथे युबराज गेले, तेथे तेथें हरताळांनीं व ओस पडलेल्या रस्त्यांनींच त्यांचे स्वागत केलें ! अलाहाबादला ते आले तेव्हां सारें शहर स्मशानासारखें शुष्क झालें होतें. कांहीं दिवसांनीं ते कलकत्याला गेले असतां त्या प्रचंड शहरांतले सर्व धंदे कांहीं काळपर्यंत एकदम बंद पाडण्यांत आले. प्रिन्स् ऑफ वेल्सचा चांगलाच पाणउतारा झाला. पण ; त्यांचा त्यांत कांहींच दोष नव्हता, आणि कोणाच्याहि मनांत त्यांच्याविषयीं वैयक्तिक द्वेषभावहि नव्हता. आपलें मृत्युपंथाला लागलेलें वर्चस्व सांवरून धरण्यासाठीं

हिंदुस्थान-सरकारने त्यांच्या प्रतिष्ठेचा उपयोग करून घेण्याचा प्रयत्न चालवला होता तो फसला, इतकेंच.

संयुक्त प्रांत व बंगालमध्ये अटकेचे जनमेजय सत्रच सुरू झाले. दोन्ही प्रांतां-
तील झाडून सगळ्या पुढाऱ्यांना व कार्यकर्त्यांना अटक करण्यांत आली व हजारो
स्वयंसेवक तुरुंगांत गेले.

संयुक्त प्रांत-काँग्रेस-कमिटीच्या सर्व सभासदांना (५५ सभासदांना) बैठक
चालू असतांना एकाच वेळी अटक केली गेली. ज्यांनी काँग्रेसच्या राजकीय चळवळींत
मुळीच भाग घेतला नव्हता, अशा कित्येकांनी उत्साहाच्या भरांत आम्हांला अटक
करा असा हट्ट धरला. कचेरीतून परत येत असतांना सरकारी कारकून या लोंब्यांत
सांपडले की घरी पोचावयाच्या एवजी तुरुंगांत पोचायचे अशी उदाहरणे त्या वेळीं
घडलीं! पोलिसांच्या मोटरींत तरुण माणसे व मुले घुसून बसत आणि बाहेर येण्याचे
नाकारित. दररोज संध्याकाळी जयघोषाच्या निनादांत लॅरी मागून लॅरी तुरुंगा-
कडे येत असे ते आम्हांला आंत बसल्या बसल्या ऐकू येई. तुरुंग भरून गेले आणि
या विलक्षण प्रकाराला तोड कसे द्यावे हें तुरुंगाधिकार्यांना सुचेना. कधी असें होत
असे की पोलिस-लॅरीतून वॉरंटांत नमूद केलेली माणसांची सख्या आलेली असेल
म्हणून पाहावयास जावे, तों मोटरीतून त्यापेक्षा अधिक माणसे बाहेर पडत व मग
तुरुंगावरील अधिकार्यास काय करावे याची पचाईत पडे. कारण अशा प्रसंगीं
कसे वागावे याबद्दलचा कोणताहि खुलासा 'जेल मॅन्युअल' मध्ये सांपडण्यासारखा
नव्हता !

हलके हलके भरमसाट धरपकड करण्याची पद्धति सरकारने सोडून दिली.
प्रमुख लोकांनाच तेवढे पकडण्याचे धोरण ठेवण्यांत आले. लोकांतील उत्साहाची
पहिली लाटहि कांहीं काळानें ओसरली. आणि विश्वासाचे सगळे कार्यकर्ते तुरुंगांत
अडकल्यामुळे बाहेर धरसोडीचे व असहायतेचे वातावरण पसरले. तथापि हा बदल
वरवरचा होता. आकाश अद्यापि मेघांनी व्याप्त होतें, गडगडत चालू होता, आणि
उल्थापालथी होण्याचा संभव दिसत असल्यामुळे वातावरण अद्यापि गरम होतें. डिसेंबर
१९२१ ते जून १९२२ पर्यंत जवळजवळ तीस हजार लोक असहकारितेच्या चळ-
वळींत भाग घेतल्यामुळे तुरुंगांत गेले. बहुतेक मुख्य मुख्य पुढारी तुरुंगांत पडले
असले, तरी चळवळीचे सेनानी महात्मा गांधी अद्यापि बाहेर होते व रोजच्या रोज
संदेश देऊन व दिशा दर्शवून लोकांचा उत्साह ते कायम राखीत होते. अनेक अनिष्ट
प्रसंगहि त्यांच्यामुळे टळले. सरकारने अद्यापि त्यांना हात लावला नव्हता. हिंदी
फौजेवर व पोलिसांवर त्यांच्या अटकेचा वाईट परिणाम तर होणार नाही ना, अशी
सरकारला भीति वाटत होती.

१९२२ च्या सुरुवातीला यक्षिणीची कांडी फिरावी त्याप्रमाणें सर्वच देखावा
पालटला. तुरुंगांत आम्हांला कळले की गांधीजींनी चळवळीचे सर्व चढाऊ कार्यक्रम

बंद केले असून कायदेभगाची चळवळ थांबविली आहे ! ही बातमी ऐकून आम्ही थक्क झालो, गोंधळून गेलो ! वृत्तपत्रांत बातमी वाचली की, चोरीचोरा नांवाच्या गांवीं खेडुतांच्या जमावानें पोलिसांचा प्रतिकार करण्याच्या उद्देशानें पोलिसांसकट चौकीला आग लावून दिली आणि त्यामुळें सहासात पोलिस जळून मेले.

आमचें बळ संघटित होत चाललें असतां व सर्व दिशांनीं आमचें पाऊल पुढें पडत असतां चळवळ थांबवण्यांत आली ह्याचा आम्हांला राग आला. परंतु आमची निराशा झाली असली अथवा आम्हांला राग आला असला, तरी आम्ही तुहंगांत अडकलेले होतो, त्यामुळे कोणाला कांहींच करणें शक्य नव्हते. कायदेभग बंद पडला, असहकारितेचीहि सद्दी संपली. कित्येक महिन्यांच्या दगदगीनंतर व चिंतेनंतर सरकारला हुद्दू करावयाला फुरसत मिळाली. स्वतः पुढाकार घेण्याचा सुयोग सरकारला इतक्या दिवसानंतर प्राप्त झाला. कांहीं आठवडे गेल्यावर सरकारनें गांधीजींना पकडून त्यांना जबरदस्त शिक्षा ठोठावली.

अहिंसा व तलवारीचा पंथ

चौरीचौरा-प्रकरणानंतर कायदेभंग एकाएकी थांबवण्यांत आल्यामुळे काँग्रेस-मधील बहुतेक प्रमुख पुढाऱ्यांचीं मनं क्षुब्ध झालीं असावीत असें गला वाटते. गांधीजींची अर्थात्च क्षुब्ध झालेल्यांत गणना नव्हती. माझे वडील त्या वेळीं तुरुंगांतच होते. त्यांचें मन फारच अस्वस्थ झालें. आमच्या उच्च भरारणाच्या आशा सपातीप्रमाणे धरणीवर कोसळल्या. ही मानसिक प्रतिक्रिया अपेक्षित अशी होती. त्यांतल्या त्यांत चळवळ-बंदीचीं जीं कारणे दाखविण्यांत आलेलीं होती, तीं ऐकल्यावर व त्या कारण-मांमांसेतून जी परिणाम-परपरा सिद्ध होत होती, त्याची अटकळ आल्यावर आमचे मन विशेषच अस्वस्थ झालें. चौरीचौर्याला घडलेला प्रकार खेदजनक असेल; नव्हे, तसा तो होताहि. अहिंसामय चळवळींतील तत्त्वाशीं पूर्णपणे विसगत असे आचरण तें घडले. परंतु प्र.२ असा कीं एकाद्या कोपण्यांतल्या खेड्यांत शेतकऱ्यांच्या चिडलेल्या जमावानें कांहीं कृत्य केले म्हणून राष्ट्राचे स्वातंत्र्यासाठी चाललेलें युद्ध, तात्पुरते कां होईना, बंद पाडण्यांत यायें कीं काय 'अकल्पित अशा एकाद्या फुटकळ हिंसाकर्माचा जर हमखास हाच परिणाम व्हावयाचा असेल, तर अहिंसा-युद्धाच्या तत्रपद्धतींत व तत्त्वज्ञानांत कोठें तरी गोम राहिलेली असली पाहिजे कारण अशा प्रकारचे अनिष्ट प्रसंग घडून येणार नाहीतच अशी हमी कोणालाहि देतां येणे शक्य नाही. पुढे पाऊल टाकण्यापूर्वी हिंदुस्थानांतील तास-पस्तीस कोटी लोकांना अहिंसातत्त्वाचे शास्त्र व त्याचा आचारधर्म उत्तम प्रकारे पढवला पाहिजे असे का म्हणावयाचें आहे? आणि इतके करुनहि शिपायांकडून आत्यंतिक आगळिकीचीं कृत्ये झालीं, तरी लोकांची शांति यत्किंचित्हि दळणार नाही असे आश्वासन द्यावयास कितीसे लोक धजतील? आणि याहि गोष्टींत आम्हांला यदाकदाचित् यश मिळालें, तरी शेंकडों आगलावे लोक आमच्या चळवळींत गुप्तपणे प्रवेश करून घेऊन स्वतः अत्याचार करतील व दुसऱ्यांना तसें करण्यास प्रोत्साहन देतील, त्याची काय व्यवस्था? चळवळ सुरू करतांना हीं सर्व पथ्ये संभाळलीं पाहिजेत असा आग्रह असेल, तर अहिंसेची चळवळ नेहमींच फसणार हें ठरलें.

आम्ही आणि काँग्रेसनें ह्या पद्धतीचा स्वीकार, ती फलदायी होईल असा विश्वास वाटला, म्हणून केला. देशाच्या पसतीसाठीं गांधीजींनीं ही चळवळ पुढें ठेवली ती केवळ न्याय्य होती म्हणून नव्हे, तर आमच्या ध्येयाच्या दृष्टीनें ती परिणाम-

कारक ठरण्यासारखी होती म्हणून. तिचें नांव नकारात्मक असलें, तरी ती प्रगमन-शील होती. अरेरावांच्या इच्छेचे गुलाम होऊन राहण्याच्या वृत्तीच्या ती सर्वस्वी विरुद्ध होती. युद्धाचें तोंड चुकवणाऱ्या दिवाभीतांना ह्या पद्धतींत स्थान नव्हतें. अहिंसा-पद्धति म्हणजे अन्याय व पारतंत्र्य यांच्याशीं सामना देण्यासाठीं उभ्या राहिलेल्या शूराच्या हातची समशेर होती. पण कांहीं मूठभर लोकानीं अथवा आमच्या गोटात शिरलेल्या प्रच्छन्न विपक्षीयांनीं बेताल वर्तन केले, कीं जर आमचा डाव उधळला जाणार असेल, तर कितीहि शूर व खवीर लोक असले, तरी त्यांचा उपयोग काय ?

अस्खलित वक्तृत्वाची व मतानुराधनाची शक्ति गांधीजींच्या अर्गी पुष्कळच आहे. सविनय कायदेभंगाचा व अहिंसेचा स्वीकार काँग्रेसकडून करण्यांत यावा म्हणून गांधीजींनीं ती सर्वच्या सर्व खर्ची घातली होती. त्यांची भाषा सुगम आणि साधी होती, आवाज व मुद्रा शांत, स्पष्ट आणि निर्विकार होती. परंतु बरबरा दिसणाऱ्या या हिमाच्या आच्छादनाखालीं जळत्या तेजाची आणि घनीभूत इच्छाशक्तीची धग होती. त्यांच्या तोंडांतून बाहेर पडलेले शब्द आमच्या मनांत बाणाप्रमाणें खोल खोल शिरत होते. मनांत त्यांच्या शब्दामुळें विलक्षण खळबळ उत्पन्न झाली. त्यांनीं दाखवलेला मार्ग बिकट, सकटमय होता. पण तो शूराचा मार्ग होता. स्वातंत्र्याच्या नदनवनात नेणारा तो मार्ग आहे असें वाटले व अशी कल्पना झाल्यामुळेच आम्ही त्यावर श्रद्धा ठेवून पुढे सरसावलें. १९२० सालच्या “तलवारीचा पंथ” नामक एका प्रसिद्ध लेखांत त्यांनी पुढील विचार व्यक्त केले आहेत:

“ मला असें वाटतें कीं, भ्याडपणा व अत्याचार यापैकी कोणते तरी एक पत्करण्याची वेळ आली, तर मी अत्याचार पत्करा असाच उपदेश करीन, यात तिळमात्र शका नाही. हिंदुस्थानने भ्याडपणा पत्करून नेभळटपणानें आपली मानखंडना झालेली पाहत राहण्यापेक्षा आपल्या इज्जतीसाठीं खड्ग हातीं घेणे अधिक श्रेयस्कर आहे असे मी म्हणेन. परंतु अनत्याचार हा अत्याचारापेक्षां शतपटीनें श्रेष्ठ आहे व शिखेपेक्षां क्षमा करण्यांत अधिक पौरुष आहे, असा माझा दृढ विश्वास आहे. क्षमा हेंच वीराचें भूषण.

“ परंतु शिक्षा करण्याचे सामर्थ्य अर्गी असतां शिक्षा करण्याची इच्छा आवरली तरच त्याला क्षमा असें म्हणणें योग्य होईल. हतबल झालेल्यानें क्षमेची ऐट मिरवणे व्यर्थ होय. उर्दार मांजरास आपले तुकडे तुकडे करूं देतो त्या वेळीं तो मांजरास क्षमा करतो थोडीच !.....पण हिंदुस्थान दुबळा आहे अथवा स्वतः मी दुबळा प्राणी आहे असें मला वाटत नाहीं.

“ माझ्या या म्हणण्याचा कोणीहि गैरसमज करून घेऊं नये. शारीरिक बळ असलें म्हणजे धैर्य येतें असें नाहीं. दुर्दम्य अशा इच्छाशक्तीपासून तें निर्माण होतें.....

“ मी कल्पनासृष्टीत भराऱ्या मारणारा चंडोल नव्हे. माझा ध्येयवाद व्यावहारिक

आहे असे मी मानतो. अहिंसाधर्म हा कांहीं ऋषी किंवा साधुसत यांच्याकरतांच केवळ नाही. तो सामान्य लोकांकरितांहि आहे. हिंसा ही ज्याप्रमाणे पशूंचा स्वभावधर्म, त्याचप्रमाणे मानवांचा स्वभावधर्म म्हणजे अहिंसा. पशूंतील आत्म्याचे स्वरूप अधिकसित असे असते; बळी तो कान पिळी हाच त्यांचा धर्म. उच्चतर धर्माचे प्रतिपालन करणे, आत्मिक सामर्थ्याची जोपासना करणे, हे मानवजातीची प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी आवश्यक आहे.

“ म्हणूनच मी स्वार्थत्यागाचे प्राचीन तत्त्व हिंदुस्थानपुढे ठेवण्यास उद्युक्त झालो आहे. कारण सत्याग्रह व असहकार व कायदेभंग या त्याच्या शाखा म्हणजे आत्म-क्लेशाच्या पुरातन तत्त्वांचीच नवी नावे होत. भोवती हिंसा सुरू असतां अहिंसाधर्माचा शोध लावणाऱ्या ऋषीना न्यूटनपेक्षाहि अधिक प्रतिभावान् समजले पाहिजे. वेल्सिंग्टनपेक्षां मोठे असे ते योद्धे होते. युद्धकला स्वतःला अवगत असूनहि तिचा फोलपणा त्यांच्या लक्षांत आला आणि युद्धजर्जर झालेल्या जगाला तुझा मोक्ष हिंसेनें होणार नसून तो अहिंसेनें होणार आहे असे त्यांनीं शिकविले.

“ जागूनबुजून क्लेश सहन करणे हेच अहिंसाधर्माचे क्रियात्मक स्वरूप. दुष्टांच्या अरेरावीला दुबळेपणाने मान तुकविणे हा अहिंसाधर्माचा अर्थ नसून, मदी-न्मत्तांच्या अरेरावीविरुद्ध आपले सगळेच्या सगळे आत्मिक बळ खडे करणे हा त्याचा अर्थ आहे. या मानवाच्या स्वभावधर्माचे पालन जर व्यक्ति करील, तर आपला मान, आपला धर्म व आपला आत्मा यांचे संरक्षण करण्याकरितां तिला एकाद्या अन्वयार्थी साम्राज्याच्या सर्व सामर्थ्यापुढे दड थोपटून उभे राहतां येईल आणि त्या साम्राज्याच्या न्हासाचा अथवा पुनरुज्जीवनाचा आरंभ करण्याची शक्तीहि त्या एकट्या व्यक्तीमध्ये निर्माण होईल.

“ आणि हिंदुस्थाननें अहिंसा आचरावी असे मी प्रतिपादन करतो, ते कांहीं हिंदुस्थान दुबळा आहे म्हणून नव्हे. आपणांत सामर्थ्य व धैर्य आहे, याची जाणीव ठेवून हिंदुस्थाननें अहिंसा आचरावी असे माझे सांगणे आहे. आपला आत्मा अविनाशी आहे, कोणत्याहि शारीरिक दौर्बत्याने हतबल न होतां तो विजयी ठरेल व सर्व जगाची शारीरिक शक्ति एकटवली तरी तिलाहि तो तोंड देईल, असा आत्मविश्वास हिंदुस्थाननें बाळगावा.

“ सिनफेन पद्धतीपेक्षां असहकार फार निराळा आहे. असहकाराची उभारणाच अशा तत्त्वावर झालेली आहे, कीं अत्याचाराच्या हातांत हात घालून असहकार चालूच शकणार नाही. पण अत्याचारी पंथालामुद्दां ‘एकवार या शांतिमय असहकाराचा प्रयोग करून पहा’ असें माझे सांगणे आहे. असहकारितेचे तत्त्वच सदोप आहे म्हणून ते फसले असे कदापि होणार नाही. जनतेचा पुरेसा पाठिंबा मिळाला नाही, तर असहकारिता नामोहरम होईल. त्या वेळीं मात्र आणीबाणीचा प्रसंग येईल. थोर मनाच्या लोकांना राष्ट्राचा उपमर्द यापुढे सहन करणे अशक्य होऊन आपल्या

संतापास वाव द्यावा असें वाटू लागेल. ते अत्याचारस हात घालतील. परंतु आपल्या देशाचा अथवा स्वतःचा उद्धार न करतांच त्यांना नष्ट व्हावें लागेल, असे माझ्या मनाला वाटतें. हिंदुस्थाननें तलवार हातीं घेतली, तर कदाचित् त्याला क्षणिक विजय मिळेल. पण मग मला हिंदुस्थानविपयीं अभिमान वाटणार नाही. माझ्या शरीरांतील अणुरेणु हिंदुस्थानांतल्या भूर्मीतून निर्माण झालेला असल्यामुळे माझा पिंड हिंदुस्थानच्या पिंडाशीं एकजीव झालेला आहे. सर्व जगासाठी हिंदुस्थानला कांहीं कार्य करावयाचें आहे असे मला निश्चयेंकरून वाटतें.”

या युक्तिवादाने आम्हांला हलवून सोडलें खरें: पण अहिंसावाद हा आम्ही अगर सगळी राष्ट्रीय समा धर्मे म्हणून पत्करील हे कर्मीच शक्य नव्हते. धोरण म्हणून, कांहीं विशिष्ट फल साध्य करून देणारी पद्धति म्हणून तो मान्य होणार आणि फलावरूनच त्याची परीक्षाहि होणार. अहिंसावाद हा आमचा धर्म आहे असें कांहीं व्यक्तींना म्हणतां येईल. परंतु कोणत्याहि राजकीय सस्थेला तिचें राजकीय स्वरूप कायम असेतोपर्यंत, ही गोष्ट शक्य नाही.

चोरीचोरा-प्रकरणानंतर अहिंसेच्या मार्गाची व तदन्तर्भूत तत्वांची आम्ही छाननी करू लागलों. गांधीजींनीं केला तोच अर्थ बरोबर असेल, तर चळवळीच्या चाकोरींत दगड ठेवण्याचें काम सरकारला केव्हाहि करतां येण्यासारखें होतें. तेव्हां अहिंसेचा मार्ग सदोप होता कीं गांधीजींचा अर्थ चुकीचा होता? अहिंसेच्या मार्गाचे गांधीजींच पिते आणि प्रणेते; तेव्हां अहिंसा-शास्त्रांतील विविनिषेध त्यांच्याहून कोण अधिक चांगला सांगणार? आणि गांधीजींना वगळत्यावर चळवळ ती कोणती उरली?

मोठ्या समाधानाची गोष्ट अशी, कीं नंतर कित्येक वर्षांनीं म्हणजे १९३० सालच्या कायदेभंगाला मुरुवात होण्याच्या आधीं गांधीजींनीं हा मुद्दा स्पष्ट केला. त्यांनीं सांगितले, कीं कांहीं कांहीं ठिकाणी हिंसेचे फुटकळ प्रकार घडून आले, तरी चळवळ बंद करण्याचें कारण नाही. असले अपरिहार्य प्रसंग उत्पन्न झाल्यामुळे जर अहिंसामय चळवळीचा गाडा अडणार असेल, तर अहिंसेचा मार्ग हा सर्व प्रसंगां उपयोगी पडणारा आदर्श मार्ग नव्हे ही गोष्ट उघडच सिद्ध होते. परंतु गांधीजींनीं ही विचारसरणी मान्य केली नाही. त्यांचा युक्तिवाद असा कीं मार्ग जर योग्य आहे, तर सर्व परिस्थितींत तो उपयुक्त ठरलाच पाहिजे आणि कांहीं प्रमाणांत विरोधी वातावरण असतां हि त्याची उपयुक्तता कमी होण्याचे कारण नाही. गांधीजींच्या स्पष्टीकरणामुळे अहिंसामय चळवळीचे क्षेत्र व्यापक झालें. हें स्पष्टीकरण स्वतः गांधीजींच्या मनाचाच विकास झाल्यामुळे त्यांनीं दिलें किंवा काय हें मला सांगतां येणार नाही.

वास्तविक १९२२ च्या फेब्रुवारींत कायदेभंगाची चळवळ बंद करण्यांत आली, त्याला एकटें एक चोरीचोरा-प्रकरणच कारणीभूत झाले असे नाही. लोकांची मात्र

तशी कल्पना आहे हें खरें. चौरीचौऱ्याचा दंगा केवळ निमित्तमात्र होता. गांधीज पुष्कळ वेळां सहजप्रवृत्तीच्या प्रेरणेनुसार कार्य करतात. जनतेशी आलेल्या चिरकालीन व दृढ परिचयामुळे त्यांना जणुं कांहीं एका नवीनच ज्ञानेंद्रियाची प्राप्ति झालेली आहे जनतेच्या मनाची नाडीपरीक्षा त्यांच्या साहाय्यानें त्यांना अचूकपणें करतां येते, व जनतेला कोणतें काम झेपेल व कोणते झेपणार नाही हेहि त्यांना चांगले समजते. मोठ्या मोठ्या सर्वच लोकप्रिय पुढाऱ्यांना या अनन्यसामान्य साधनाचा लाभ झालेला आढळतो या सहजप्रवृत्तीचा कौल घेऊन तिच्या अनुरोधानें ते वागतात आणि नंतर आपल्या भांबावलेल्या व चिडलेल्या सहकाऱ्यांच्या समजुतीखातर आपल्या वर्तणुकीचें बुद्धिगम्य असें समर्थन करणारी कारणमीमांसा शोधून काढण्याचा ते प्रयत्न करतात. ही कारणमीमांसा पुष्कळ वेळां किती अपुरी असते हे चौरीचौरा-प्रकरणाच्या वेळीं दिसून आलें. चळवळीला खूप जोर चढत आहे व सर्वत्र उत्साहाचे वातावरण पसरलें आहे असा देखावा बाह्यात्कारी दिसत असला, तरी आंतल्या बाजूने चळवळीचा पाया डळमळ लागला होता. संघटना व शिस्त नाहीशी होत होती, सर्व चांगले कार्यकर्ते तुहंगांत अडकले होते, आणि स्वतःच्या बळावर चळवळ चालवण्यातके शिक्षण जनतेला मिळालेले नव्हतें; कोणीहि उठावें व चळवळीचें नेतृत्व हातीं घ्यावें असा प्रकार सुरू होता. कित्येक अविश्वासी व्यक्ती व क्वचित् प्रसर्गी सरकारचे बगलबच्चेहि पुढारी म्हणून मिरवीत ! कांहीं ठिकाणीं काँग्रेस व खिलाफत-संघटनेचीं सूत्रेंहि त्यांनीं आपल्या हातीं घेतलं होती ! ह्या गोष्टींना आळा घालणें अशक्य झालें.

अर्थात्च मोठ्या चळवळी निघाल्या, कीं अशा गोष्टींना सर्वस्वीं आळा घालणे शक्य होत नाही. जनतेला साध्या कार्यक्रमांचें शिक्षण देऊन ठेवणे एवढेंच काय तें आपल्या हातीं असते. १९३० सालापर्यंत जनतेला अशा प्रकारचे थोडेंसें शिक्षण आम्हांला देता आलें व त्यामुळे १९३० व १९३२ सालच्या कायदेभंगाच्या चळवळी कितीतरी सघटित व प्रभावी ठरल्या. १९२० आणि १९२२ सालीं असल्या शिक्षणाचा अभावच होता. जनतेच्या उरसाहाला व भावनांना शिक्षणाचे पगडबळ नव्हतें चळवळ तशीच चालू राहिली असती, तर चौरीचौऱ्यासारखे दगोधोपे आणखी अनेक ठिकाणीं झाले असते यात शका नाही. सरकारनें रक्त वाहवूनच ही दग्याची आग विझवली असती व भयकर दडपशाहीचा वरवटा सर्वत्र फिरू लागून लोकांचें मनो धैर्य पार खचून गेले असतें.

याच कारणपरंपरेचा परिणाम मनावर होऊन गांधीजी वागले असावेत अहिंसेचें तत्व सभाळून चळवळ पुढें चालवणें अवश्य आहे ही गोष्ट मान्य असेल तर गांधीजींनीं केलें ते योग्यच केलें असें म्हणावे लागेल. डाव कुजत चालला होत तो थांबवून पुन्हां प्रारंभापासून सुरुवात करावयाची होती. एका सर्वस्वीं निराळ्या दृष्टिकोणांतून पाहिलें, तर त्यांचें वर्तन चूक ठरले असें म्हणता येईल. पण त्या

दृष्टिकोणाचा अहिंसेशीं कांहींहि संबंध नाही. जें खायाचें तेंच शिल्लकहि ठेवायचें हें कसें साधणार ? फुटकळ दगो माजवून, सरकारचा डोकें ठेचून काढणारा दडपशाहीचा बरवंटा त्या अर्धकच्च्या तयारीच्या काळीं आपण आपल्या कपळीं पाडून घेतला असता, तर राष्ट्रीय चळवळ कायमची बंद झाली असती असें नव्हे. कारण अशा चळवळी सरणावरून जिवंत होऊन उठत असतात. अल्पकालिक पीछेहाटीमुळें प्रश्नांचें स्वरूप मुख्यत्वेणें होतें आणि त्यामुळें कार्यकर्त्यांत खवारीहि पैदा होत. परंतु महत्त्व आहे ते तत्त्वांचें व ध्येयांचें आहे, पीछेहाटीचें अथवा बरवरच्या पराभवाचें नाही. हीं तत्त्वे जनतेला जर निष्कलक अशीं गखतां आलीं, तर पराभवानंतर थोड्याच काळांत अंगांत नवीन ताकद येते. पण १९२१ व १९२२ सालीं आमच्यापार्शीं तत्त्वे व ध्येय म्हणून होते तरी काय ? मागे रेखीव विचार-सरणी नसलेले अस्पष्ट असें स्वराज्याचे ध्येय व अहिंसामय चळवळीचें एक विशिष्ट तंत्र, ही आमचीं सर्वे सिध्दासामग्री. देशांत ठिकठिकाणीं दगोवोपे सुरू झाले असते, तर अहिंसेची वाट लागली असती. स्वराज्याच्या ध्येयाबद्दल बोलावयाचे तर त्याचें चित्रहि मनांत स्पष्ट असें उमटलेलें नव्हतें. बहुत काळपर्यंत चळवळ चालवण्याची ताकद जनतेत नव्हती; आणि परकीय सत्तेविरुद्ध सामान्यतः सार्वजनिक असतोप पसरलेला असला व काँग्रेसबद्दल सद्गानुभूति वाटत असली, तरी सघटना अथवा प्रतिकारशक्ति यांचा देशांत पूर्ण अभाव होता. लोक तुरुंगांत गेले ते सुद्धां क्षणिक भावनेच्या भरांत गेले. ही गडबड लवकरच सपेल अशी त्यांना मनांतून आशा वाटत होती !

तेव्हां १९२२ मध्ये कायदेभंग बंद केला ही गोष्ट योग्य झाली असली, तरी ती ज्या तऱ्हेनें बंद करण्यांत आला ती तऱ्हा फारशी इष्ट नव्हती व तिचा परिणाम लोकांची हिंमत खचण्याकडे कांहींसा झाला असें आपणांला म्हणतां येईल.

फार मोठ्या चळवळीला कासरा ताणून एकाएकी थांबवल्यामुळे देशांत घातुक मनोवृत्तीची वाढ झाली असण्याचा संभव आहे. राजकीय क्षेत्रांत व्यक्त होणारी निष्फळ व पांगलेली हिंसावृत्ति मावळली. पण व्यक्त होण्यासाठीं कोठें तरी ती अवकाश शोधीत होती. त्यामुळे इतउत्तरच्या काळांत जातीय तटे विकोपास गेले असावेत. असहकागितेची व कायदेभंगाची नदी दुथडी भरून वाहात होती तोंपर्यंत सर्व प्रकारचे जातिनिष्ठ व राजकीय दृष्ट्या उलट चालीचे लोक लढाळ्यासारखे दबून राहिले. त्यांनीं आतां डोके वर उचलले. बातम्या पुरवून व जातीय तंट्यांचे वेताळ उभे करून अधिकाऱ्यांच्या खुशामती करणाऱ्या कानकुजवुज्यांनीं व लाळघोट्यांनीं जातिनिष्ठेचें ढोलकें बडवण्यास प्रारंभ केला. मोपत्यांनीं बंड केले व अमानुष दडपशाही करून तें बंड मोडून काढण्यांत आले. आगगाडीच्या बंद डब्यांत मोपला-कंधांना कोंबल्यावर त्यांचा गुदमरून प्राण गेला ही केवढी क्रौर्याची गोष्ट ! पण त्या बंडामुळे जातिनिष्ठेचें चांगलेच फावले. एक गोष्ट संभवनीय वाटते की कायदेभंग

थांबवला नसता आणि सरकारने तो दडपून टाकला असता, तर जातिभावन इतक्या उतू गेल्या नसत्या व जातीय भांडणे लढवण्याचा फाजौल उरताहदि अंगांत राहिला नसता.

कायदेभग थांबविण्यापूर्वी अशी एक घटना बनत होती, कीं जिच्यामुळे कदाचित् निराळेच दृश्य पाहावयास सापडले असतें. कायदेभगाच्या पहिल्या लाटेसरशीं लॉर्ड रीडिंगनें जाहीर सभेंत म्हटल्याप्रमाणें सरकार त्रासून व गोथळून गेले होतें. प्रिन्स ऑफ वेल्स त्या वेळीं हिंदुस्थानांत आलेले होते, त्यामुळे सरकारवरची जोखीमदारीहि बरीच वाडली होती. १९२१ च्या डिसेंबरांत काँग्रेस व आपण यांच्यांत कांहीं तरी समजूत निघावी म्हणून सरकारनें प्रयत्न चालवला होता. युवराज कलकत्याल लवकरच येणार असल्याकारणाने ही निकड सुरु होती. बंगाल-सरकारचे प्रतिनिधी व देशबधू दास यांचे कांहीं अनौपचारिक बोलणेचालणेहि झाले. दासबाबू त्या वेळीं तुरुंगांत होते. एक सूचना अशी मांडण्यांत आली होती, की सरकार व काँग्रेस यांच्या प्रतिनिधींची एक अल्पशी मडलाकार परिपद् भरवावी. कराची-तुरुंगांत डांबण्यांत आलेल्या मौलाना महमद अल्लीना परिपदेस हजर राहतां आले पाहिजे असा आग्रह गांधीजींनी धरल्यामुळे परिषदेचा सगळ्याच वेत डांसळला. सरकार महमद अल्लीना सोडण्यास तयार होईना.

दासांना गांधीजींची ही वृत्ति पसत पडली नाहीं, व मुद्दन आल्यावर गांधीजींवर त्यांनीं जाहीर टीका करून त्यांची या कार्मी भयकर चूक झाली असें बोद्धून दाखविले. आम्ही तुरुंगांत होतो, त्यामुळे त्या वेळच्या बारीकसारीक गोष्टी आम्हांला कळल्या नाहींत. परतु या परिषदेपासून कांहीं इष्ट गोष्टी घडल्या असत्या असें मला वाटत नाहीं. युवराजांची भेट व्यवस्थितपणे पार पाडावी यासाठीं हा खटाटोप सरकार करीत होतें ! आमच्यापुढील मुख्य प्रश्नांचा निकाल त्यामुळे कधींच लागला नसता. नऊ वर्षांनंतर राष्ट्र किर्तातरी पटींनीं सामर्थ्यवान् झालें असूनहि मंडलाकार परिषदेतून विशेष अशी कांहींच फलनिष्पत्ति झाली नाहीं, हे लक्षांत ठेवण्यासारखें आहे. तो विचार सोडला, तरी महमद अल्लीविषयीं गांधीजींनीं धरलेला आग्रह यथायोग्यच नव्हता काय ? काँग्रेस-पुढारी म्हणून व विशेषतः खिलाफत-पुढारी म्हणून ते हजर असणे अगदीं आवश्यक होते. कोणत्याहि धोरणामुळे सहकाऱ्याला सोडावे लागत असेल तर तें धोरण कधींच बरोबर ठरणार नाहीं. सरकार महमद अल्लीची मुटका करण्यास राजी नव्हते, त्या एका गोष्टीवरूनहि परिषदेचा फोलपणा सिद्ध होण्यासारखा आहे.

माझ्या वडिलांना व मला दोन वेगवेगळ्या कौर्तींनीं भिन्नभिन्न आरोपांवरून सहा महिन्दींची शिक्षा दिली होती. चौकशी म्हणजे एक सोंगच होते. वहिवाटीप्रमाणें आम्ही त्यांत भाग घेतला नाहीं. खटला चालू असतां सगळ्या वेळ माझ्या मुलीला आपल्यापार्शीं घेऊन वडील बसले होते. पिंजऱ्यांत बसण्याचा हा तिचा पहिला अनुभव !

हरताळ्यांची पत्रकें मी वांटलीं हा माझा गुन्हा. आपण स्वायत्ततेकडे झपा-
 ळ्यानें चाललों असल्याकारणानें हरताळ्यांची पत्रकें वांटणें हा हल्लीं गुन्हा ठरला
 आहे खरा; पण त्या काळीं त्यांत बेकायदेशीर असें कांहीं नव्हते. तथापि मला शिक्षा
 मिळालीच. तीन महिन्यांनंतर फेरचौकशी-अधिकार्यानें मला निर्दोषी ठरवल्यामुळे
 मला सोडण्यांत आले. मी आश्चर्यचकितच झालों ! कारण माझ्याविषयीं कोणीच
 खटपट केलेली नव्हती. कायदेभंग थांबल्यामुळे फेरचौकशी करणाऱ्या न्याया-
 धीशांना काम करण्याचा हुरूप आला असावा ! वडिलांना सोडून बाहेर जाणें माझ्या
 जिवावर आलें होते.

लगेच अहमदाबादेला जाऊन गांधीजींची भेट घ्यावयाचे मी ठरवले. पण
 मी तेथें पोचण्यापूर्वीच गांधीजींना अटक झालेली होती. त्यांची भेट सावरमती-
 तुरुंगांत झाली. खटल्याच्या वेळीं मी हजर राहिलों. तो प्रसंग चिरस्मरणीय होता.
 आमच्यापैकीं तेथें जे लोक हजर होते, त्यांच्या आठवणीतून तो जाणें शक्य नाहीं.
 जज्ज एक इंग्रज गृहस्थ होते, ते मोठ्या गभीरपणें व सुजाणपणें वागले. गांधीजींनीं
 कोर्टाला उद्देशून केलेलें भाषण चित्ताला अगदीं हालवून टाकारणें असें होते. आम्ही
 परत फिरलो तेव्हां त्यांतील अर्थपूर्ण वाक्यें व ठसठशीत कल्पनाशक्ति यांचीं चित्रें
 आमच्या डोक्यांत तरळत होतीं.

मी अलाहाबादेस परत आलों. अनेक मित्र व सहकारी तुरुंगांत अडकलेले
 असल्यामुळे बाहेर मला एकटें एकटें वाटू लागलें: मनाला मुळीच करमेना. काँग्रेस-
 सस्था व्यवस्थित चालत नव्हत्या. त्यांची गाडी सरळ रुळावर आणून ठेवण्याच्या
 प्रयत्नाला मी लागलों. परदेशी मालावरील बहिष्कारांत मी लक्ष घातलें. चळवळ
 थांबली असली, तरी कार्यक्रमाचा हा भाग चालूच होता. अलाहाबादेतील
 बहुतेक कापड-व्यापाऱ्यांनीं परदेशी कापड आयात अथवा खरेदी न करण्याचें अभि-
 वचन दिलें होतें, व त्यासाठीं एक मंडळहि काढले होतें. नियमभंग झाला तर दंडाची
 शिक्षा व्हावी असा मंडळाचा नियम होता. अनेक बड्या व्यापाऱ्यांनीं नियमाचा
 भंग केलेला आढळून आला. वचनाला जागरूक राहिलेल्यांवर ह्यामुळे अन्याय होऊं
 लागला. आम्हीं निषेध केला, पण त्याचा फारसा उपयोग होईना. कोणतीहि शिक्षा
 करणें मंडळाच्या शक्तीबाहेरचें काम होते. म्हणून आम्हीं निरोधन करण्याचें ठरविलें.
 निरोधनाची नुसती कुणकुण लागतांच आमचे काम झालें. दंड भरला गेला आणि
 पुन्हां आणाशपथा झाल्या. दंडाचे पैसे व्यापारी-मंडळाकडे जमा झाले.

दोनतीन दिवसांनीं मला व व्यापाऱ्यांशीं बोलणीं करण्यांत ज्यांनीं भाग
 घेतला होता, अशा माझ्या सहकार्यांना पकटण्यांत आलें. धाकटपटशा व जबरदस्तीनें
 केलेली वसुली ह्या आरोपांवाबत आमच्यावर खटले झाले. राजद्रोह वगैरे
 आणखी दुसरेहि आरोप माझ्यावर करण्यांत आले होते. मी बचाव केला नाहीं, पण
 कोर्टापुढें माझें म्हणणें विस्तारणें मांडलें. माझ्यावरील तीन आरोप शाबीत होऊन

मला सजा देण्यांत आली. झाली एवढी शिक्षा पुरेशी वाटल्यामुळेच बहुधा राज-द्रोहाचा आरोप काढून टाकण्यांत आला असावा. मला एकदर एक वर्ष, नऊ महिन्यांची शिक्षा झाली. ही शिक्षेची दुसरी खेप. बाहेर सुमारे सहा आठवडे राहून मी पुन्हां तुरुंगाच्या दारांत पाऊल ठेवलें.

लखनौचा जिल्हा-तुरुंग

राजकीय गुन्द्यासाठी तुरुंगाची शिक्षा मिळणे ही गोष्ट १९२१ साली नवीन वाटण्याचें कारण नव्हतें. विशेषेकरून वगभगाच्या चळवळीपासून तुरुंगाकडे जाणारांची अखंड रांगच लागलेली होती. कित्येकांना अनेक वर्षांच्या शिक्षा झालेल्या होत्या. विनाचौकशी स्थानबद्ध केल्याची उदाहरणेहि घडली होती. त्या काळातील सर्वश्रेष्ठ राजकोय पुढारी लोकमान्य टिळक यांना त्यांच्या उतार वयांत सहा वर्षांची सजा ठोठावण्यांत आली होती. महायुद्ध सुरू झालें व स्थानबद्धांची व राजबद्यांची सख्या भराभर फुगत चालली, कटांच्या खटल्यांचें सत्र सुरू झालें व फांशांच्या व जन्मठेपेच्या शिक्षा देण्यांत येऊ लागल्या. अलीवधू व अवुल कलम अज्ञाद यांना महायुद्धाच्या वेळीच स्थानबद्ध करण्यांत आलें होते. तदनंतर पजाबच्या लष्करी कायद्याचा अंमल सुरू असतां कटांच्या खटल्यांत व तडकाफडकी निकालांत कित्येक लोकांना तुरुंग मिळाला. अशा प्रकारें राजकीय वदिवास ही हिंदुस्थानच्या नित्य परिचयाची बाब होऊन बसली होती. परंतु आपण होऊन कोणी तुरुंगात जावयास तयार होत नसे. कार्य करतां करतां तुरुंग वाटेंत आडवा आला, अगर गुप्त पोलिसखात्याला एकादा माणूस पसंत पडला नाही म्हणून तुरुंगात जाण्याची पाळी आलीच, तर तो प्रसंग टळावा यासाठीं कोर्टांत शक्य तेवढे वचावाचे सर्व प्रयत्न करण्यांत येत असत

तथापि १९२१ सालात देखील तुरुंगाचे अन्तरंग अपरिचितच होते. तुरुंगाच्या उग्र दिसणाऱ्या दरवाजाने नव्या राजबद्याला गिळून टाकले कीं त्याचें आंत काय होते याची जाणीव तेव्हां थोड्यांनाच असेल. कैदी म्हणजे बेफाम आणि भयंकर व्यक्ति, इतकीच आमहंला माहिती होती. तुरुंग म्हणजे एकान्तवास, अपमान, हालअपेष्टा, पुढें काय प्रसंग येईल याची चिंता, अशी आमची कल्पना होती. १९२० सालापासून तुरुंगवासाच्या बातम्या सारख्या वाचनांत येऊ लागल्या व प्रत्यक्ष आमच्या सहकाऱ्यांपैकीं सुद्धां पुष्कळजण तुरुंगांत गेले. त्यामुळें तुरुंगवासाच्या कल्पना पचनीं पडून पूर्वी तुरुंग म्हटला कीं मनांत नकळत जी नाखुषीची व तिटकाऱ्याची भावना जागृत होत असे, ती कमी कमी होऊं लागली. परंतु पूर्वतयारी कितीहि झालेली असली, तरी तुरुंगाच्या लोहद्वारांत पहिल्याच वेळीं उभें राहिल्याबरोबर मनोवृत्तीची जी खळबळ उडे व मनाला जो ताण बसे, तो नाहीसा होणार थोडाच ? त्यानंतर गेल्या तेरा वर्षांच्या काळांत राजकीय गुन्द्यासाठीं कर्मांत कमी तीन लक्ष

स्त्री-पुरुष तरी तुरुंगाची वारी करून आले आहेत. त्यांपैकीं हजारोनीं अनेकद तुरुंगवास सोसला आहे, आंतल्या स्थितीची त्यांना पुरेपूर जाणीव आहे. वैचित्र्य हीनतेमुळे भयकर वाटणाऱ्या, नीरस व तापदायक अशा तुरुंगांतील विलक्षण जीवनक्रमाशी जितकें मिळते घेणे मनुष्याला शक्य आहे, तितके मिळतें घेण्याचा प्रयत्न त्यांनीं केलेला आहे. माणसाला बहुधा कोणतीहि परिस्थिति अंगवळणी पडते तसा तुरुंगवासहि आमच्या अंगवळणी पडत चालला आहे. तरी देखील त्या दर वाजांत पाऊल ठेवले, कीं पूर्वीप्रमाणेच अजूनहि मनाची थोडीशी चलबिचल उडते ओढाताण होते व हृदय धडधडू लागते; व बाहेरच्या जगांतील वृक्षराजीचे, विस्तीर्ण खुलेपणाचे, लोकांचे व गाड्याघोड्यांचे आणि कित्येक दिवसपर्यंत पुन्हां ज्यांची गांठहि पडणार नाही अशा आप्तेष्टांचें डोळे भरून शेवटचें दर्शन घ्यावें म्हणून नजर नकळतच मागे मुरडल्याशिवाय रहात नाही.

पहिल्या तुरुंगवासाच्या वेळीं तीन महिन्यांनंतर माझी अचानकपणें सुटका झाली. आम्हांला व तुरुंगांवरील अधिकाऱ्यांना तो काळ मोठा धामधुमीचा गेला. नव्या प्रकारच्या कैद्यांचा लोंढाच तुरुंगांत लोटल्यामुळे अधिकारीमुद्रां हतबुद्ध झाले होते. दिवसेंदिवस वाढत जाणारी राजबद्यांची सख्या इतक्या झपाट्याने फुगत होती, की त्या पुरामध्ये तुरुंगांतील जुन्या शिस्तीच्या खाणाखुणा गडप होतात कीं काय, अशी त्यांना धास्ती वाटूं लागली ! नव्या येणाऱ्या कैद्यांची जातच विलक्षण होती ! त्यांत सर्व दर्जाचे लोक असले, तरी मध्यम वर्गाच्या लोकांचा भरणा विशेष होता. पण या सर्व वर्गांत सामान्य असे एक लक्षण होते ते असें कीं नेहमींच्या कैद्यांहून ते अगदी भिन्न असत. त्यामुळे त्यांना जुन्या पद्धतीनें वागवणेंहि कठिण होई. पण कोणत्या तऱ्हेनें त्यांना वागवावें याबद्दल अधिकाऱ्यांपाशीं पूर्वीचा दाखला अगर अनुभव कांहींच नव्हता. काप्रेसचा कैदी म्हटला, म्हणजे तो बहुधा नेमळ्या अथवा गरीब नसावयाचा. तुरुंगाच्या आवारांत तो असला, तरी एक प्रकारची सामर्थ्याची जाणीव संख्याधिक्यामुळे त्याला वाटत राही. बाहेर चाललेली चळवळ व तुरुंगाच्या आंत काय चाललें आहे ह्याविषयीं जनतेला वाटणारी जिज्ञासा यांमुळे त्याला धीर येत असे. आमचें वर्तन जरा चढेलखोरपणाचे असलें, तरी आम्हांला तुरुंगांवरील अधिकाऱ्यांशीं सहकार्यानिं वागत असूं आमची मदत मिळाली नसती, तर त्यांना फारच त्रास झाला असता. एकाद्या वेळीं स्वयसेवकांची समजूत घालावयाची असली, म्हणजे जेलर आमच्याकडे येऊन आम्हांला त्यांच्या बराकींत घेऊन जात असे.

आम्हीं तुरुंगांत स्वतःच्या खुपीनेच आलो होतो व कित्येक स्वयसेवक तर तुरुंगांत घुसले होते असें म्हटलें तरी चालेल ! तेव्हां निसटून जाण्याचा कोणी प्रयत्न करील ही गोष्टच शक्य नव्हती. कोणाला सुटून जावेंसें वाटलेच, तर केलेल्या कृत्याबद्दल दुःख प्रदर्शित केले अथवा इतःपर ह्या फदांत आपण पुन्हां पडणार नाही असे लिहून दिलें, म्हणजे काम भागण्यासारखें होतें. निसटून जाण्याच्या प्रयत्नामुळे

स्वतःचीच नाचक्री झाली असती. आमच्या तुरुंगाच्या सुपरिंटेंडंटला ह्याची पूर्ण कल्पना होती. कांहीं कैद्यांचे मन वळवून तुरुंगांतून निसटून जाण्यासाठी त्यांना तुम्ही प्रवृत्त केलेत तर खानसाहेबाचे ऐवजी खानबहादुरीची पदवी तुम्हांला देण्याची मी सरकारकडे शिफारस करीन, असे ते जेलरला विनोदानें सांगत असत.

माझ्या वडिलांना, दोघां चुलत भावडांना व मला २०" X १६" ची एक लहान पृथक् कोठडी देण्यांत आली होती. निरनिराळ्या बराकींतून जाण्यायेण्याची आम्हांला बरीच मोकळीक असे. बाहेरच्या आग्नेयांशी सुद्धा पुष्कळदां गांठीभेठी होत. दररोज येण्या वृत्तपत्रांतील ताज्या धरपकडीच्या व चळवळीच्या बातम्यांमुळे वातावरण उत्साहमय रहात असे. आपसांतील चर्चेत पुष्कळ वेळ निघून जाई आणि वाचनासाठी अथवा दुसऱ्या विशेष कामासाठी फारच थोडा वेळ मिळे. आमची कोठडी झाडून लोटून स्वच्छ करण्यांत, वडिलांचे व माझे कपडे धुण्यांत व सूत कांतण्यांत माझा सकाळचा वेळ जात असे. ते हिवाळ्याचे दिवस होते. उत्तर हिंदुस्थानांत हिवाळ्याचे दिवस म्हणजे सर्वांत उत्तम. पहिले कांहीं आठवडे स्वयंसेवकांसाठी हिंदी, उर्दू व इतर प्राथमिक विषयांचे वर्ग उघडण्याची आम्हांला परवानगी मिळाली होती. दुपारी आम्ही व्हालीबॉल खेळत असू. *

हळूहळू निर्बंध वाढू लागले. आमच्या हद्दीच्या बाहेर जाण्याची आणि तुरुंगाच्या ज्या विभागांत बहुतेक स्वयंसेवकांना ठेवण्यांत आले होते, तिकडे चक्कर मारण्याची आम्हांला बंदी करण्यांत आली. साहजिकच वर्ग बंद पडले. तेवढ्यांत माझी मुक्तता झाली. मी मार्चच्या प्रारंभी बाहेर गेलों, तो एप्रिलमध्ये परत आलों. परिस्थिति बरीच पालटली होती. वडिलांची रवानगी नैनीतालच्या तुरुंगांत केल्यानंतर नवे नियम लादण्यांत आले. विणण्याच्या जागेत ठेवण्यांत आलेले सर्व राजकीय कैदी आंतल्या तुरुंगांत नेण्यांत येऊन त्यांना बराकींत बंद करण्यांत आले. प्रत्येक बराक म्हणजे तुरुंगातील पोटतुरुंगाप्रमाणें होती. बराकींना परस्परांशी संबंध ठेवतां येत नसे. भेट व पत्र महिन्यांतून एकदांच मिळू लागले. अन्नहि निरुद्ध प्रकारचे देत. त्यांत बाहेरून भर घालण्याची मात्र परवानगी होती.

मी ज्या बराकींत होतो, तेथें सुमारे ५० माणसें होती. आम्ही सर्व दाटीदाटीने रहात होतो. दोन अथरुणांत तीन अगर चार फुटांचें अंतर असे. सुदैवाची गोष्ट म्हणजे बराकीतील बहुतेक व्यक्ती माझ्या परिचयाच्या होत्या व त्यांच्यापैकी बरेचसे माझे मित्रच होते. पण अहोरात्रीत एकांत असा मुळीच मिळत नसल्यामुळे

* वृत्तपत्रांत एका हास्यास्पद गोष्टीचा उल्लेख वारंवार येत असतो. असें म्हणण्यांत येतें की, त्या वेळचे संयुक्त प्रांताचे गव्हर्नर सर हारकोट बटलर हे माझ्या वडिलांसाठी तुरुंगांत शॅम्पेन पाठवीत असत. गव्हर्नरकडून तुरुंगांत कांहीहि घेत नसे व शॅम्पेन अगर कोणतेंहि मादक पेय कोणीहि पाठवीत नव्हते. वास्तविक १९२० सालीच त्यांनीं मादक पेयें बर्ज्य केलीं होती व त्या काळीं ते कोणतेंहि मद्य घेत नसत.

मोठे अवघड होऊ लागले. तेच तेच लोक आपल्याकडे पहात असावयाचे, त्याच त्याच लहानसहान कुरापती निघावयाच्या. त्यापासून मुटका करून घेणार कशी ? उघड्यावरच स्नान करावें व तेथेच कपडेहि धुवावेत. व्यायाम घ्यावयाचा तर वराकीच्या भोवतीं पळवें लागत असे. आम्ही इतका वादविवाद केला, कीं कांहीं नवा युक्तिवाद सांगण्याची ताकद बहुधा कोणांतच उरली नाही. कौटुंबिक जीवनांत जो नीरस भाग असतो, तोच नीरस भाग शमरपट वाढवून येथें अनुभवावा लागे. कट्ट्यांतील प्रेम वगैरे इतर गोष्टींचा मात्र येथें संपूर्ण अभाव होता ! ह्या जीवनाचा सर्वांच्याच मनाला त्रास होई. मात्र जीव तर पुष्कळ वेळां एकांतवासासाठीं तळमळत राही. नंतरच्या आयुष्यात तुरुंगांतील एकांतवासाची पोटभर मेजवानी मला मिळावयाची होती ' त्या वेळीं महिनेच्या महिने तुरुंगांतील अधिकाऱ्यांव्यतिरिक्त कोणत्याहि मनुष्याचें दर्शनमुद्रां होत नसे. तेव्हां देखील मनात अर्शाच अस्वस्थता उत्पन्न झाली व कोणाचा तरी सहवास लाभावा म्हणून मन तळमळू लागले ! ह्या गर्दीत काढलेल्या आयुष्याचे स्मरण मला तेव्हा होत असे. व त्याचा क्वचित् मनांत हेवाहि वाटे. परंतु दोहोंपैकीं एकांतवासाचीच मला मनांतून अधिक आवड आहे हे मी जाणून होतो. मला लिहिण्यावाचण्याची परवानगी मिळाली म्हणजे पुरे.

गर्दी होती खरी: पण मित्रांचा सहवास अत्यंत सौजन्यपूर्ण व आनंदमय होता हेहि कवळ केले पाहिजे. आमचे एकदरीत वरं जमत असे. परंतु कधीं कधीं इतरांची सगत नकोशी वाटे व दूर कोठे तरी जाऊन बसावे अशी इच्छा उत्पन्न होई. त्या वेळीं पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे बाहेर जाऊन बसणे शक्य होते, म्हणून एकांतवासाची इच्छा झाली कीं बराकींतून उठून आमच्या आवारात उघड्यावर जाऊन बसण्याचा मीं क्रम ठेवला होता. ऊन लागे व क्वचित् प्रसर्गी पावसाची सरद्वि येई. पण ते सहन करून मी शक्य तितका वेळ बराकीच्या बाहेरच घालवीत असं. तेथें उघड्यावर पडल्या पडल्या आकाशाकडे व मेघमालेकडे मी टक लावून बघत असो. त्या वेळीं त्यांचे बदलते रंग किती सुंदर दिसतात याची मला चांगली कल्पना आली.

आमच्या दृष्टीने वेळेला काहीं किंमत राहिला नव्हता. वेळ इतका मुबलक असे की त्याचे ओझेच वाटावें ! क्षणोक्षणी बदलणाऱ्या पावसाळ्या दगाचे निरीक्षण करण्यांत मी जो वेळ घालवात होतो, तो मात्र आतशय आनंदांत जाई. बराकींतील कोंदट वातावरणांतून झालेल्या मुटकेमुळे मला समाधान वाटत असे. त्या वर्षीच्या पावसाळ्याचा माझ्यावर इतका परिणाम का झाला कोणाम ठळक ? त्यापूर्वीं अगर नंतर असें कधींहि झाल्याचे मला आठवत नाही. डोंगरावर आणि समुद्रावर झालेले सूर्योदय व सूर्यास्त मी अनेकवार पाहिलेले आहेत व त्यांच्या दिव्य सौंदर्यांत अवगाहन करून त्यांच्या भव्यतेमुळे मनाला कांहीं काळ जो उल्हास प्राप्त होतो, त्याचाहि अनुभव मी घेतलेला आहे. परंतु असे देखावे नित्य परिचयाचे झाल्यामुळे त्यांत विशेष गोडी वाटत नाहीशी झाली असावी. परंतु तुरुंगांत सूर्योदय अथवा सूर्यास्त कधींच

पहावयास मिळत नसे. क्षितिजाचें दर्शन आम्हांला कधीं घडलें नाहीं. सकाळचा बराच काळ उलटल्यानतर आमच्या भोंवतीं उभारलेल्या तटावरून जेव्हां सूर्य उगवे, तेव्हां त्याचे किरण पत्रर झालेले असत. रंगवैचित्र्य तर कुठेंच नजरेस पडत नसे. मातीने लिंपलेल्या भकास भिंतीकडे पाहण्याची सवय झाल्यामुळें डोळ्यांची रुचि-ग्रहणाची शक्ति जवळजवळ नष्टच झाली होती. मनांतून मात्र छाया, प्रकाश आणि रंग यांचे खेळ पाहण्यासाठीं ते आतुर झालेले असावेत. त्यामुळे पावसाळी ढगांचीं शिडें जेव्हां मोठ्या दिमाग्याने फडकू लागलीं, चित्रविचित्र आकारांच्या मेघांच्या रांगा आकाशांत गर्दीं करू लागल्या व हरत-हेच्या रगांत क्रीडा करून त्या न्हाणून निघूं लागल्या, तेव्हां आनदाने बेहोप होऊन अनिमेष लोचनांनीं समाधि लागल्याप्रमाणें मी त्यांच्याकडे पाहतच राहिलों ! कधीं कधीं ढग पांगून जात आणि मग फक्त पावसाळ्यांतच दिसणारा मनोहारी देखावा डोळ्यांना दिसत असे. गर्द ढगांच्या फटींतून आकाशाच्या अगाध नीलिम्याचे दर्शन झाले कीं अनंताचा एक अल्पखडच आपण पाहत आहों असा भास होई.

आमच्या चळवळीच्या वकुवाची सरकारला आतां पूर्णपणे कल्पना येऊन चुकल्यामुळे आमच्या कृत्याबद्दल आपणाला किती राग आलेला आहे ते आमच्या चागलें अनुभवाला आणून देण्याचा सरकारचा इरादा होता. म्हणून आमच्यावर अधिकच नियम लादण्यांत आले. नव्या नियमांची अमलबजावणी मुरू झाल्यामुळे व अंमलबजावणीच्या रीतीमुळें अधिकाऱ्यांत व राजबद्यांत खटके उडू लागले. कित्येक महिनेपर्यंत शकडोजणांनीं निषेध म्हणून भेटी वगैरे घेण्याचे बंद केले. अधिकाऱ्यांची अशी कल्पना झाली असावी की या बाबतींत राजबद्यांना आमचीच फूस आहे. म्हणून आम्हा सात जणाना तुरुंगांतील एका दूरच्या विभागांत, बराकीशीं कांहीहि सवध पोचणार नाहीं अशा ठिकाणी नेऊन ठेवण्यांत आले. वेगळ्या काढलेल्या लोकांत पुरुपोत्तमदास टडन, महादेव देसाई, जॉर्ज जोसेफ, बाळकृष्ण शर्मा, देवदास गाधी, वर्मा व मी असे लोक होतो. आम्हांला एका लहान आवारांत ठेवण्यांत आलें. तेथें राहणें गैरसोयीचे होते; परंतु हा बदल मला पसत पडला. कारण येथे गर्दीं तरी नव्हती; त्यामुळे थोडी अधिक शांतता व अधिक एकान्त मिळण्यासारखा होता. वाचावयास अथवा इतर काम करण्यास खूप वेळ सांपडे. तुरुंगांतील इतर सहकाऱ्यांशीं व बाह्य जगाशीं आमचा सवध अजिवात नाहींसा झाला. कारण राजबद्यांना वृत्तपत्रें देण्याची प्रथा सरसकट बंद करण्यांत आली होती.

आम्हांला वृत्तपत्रे मिळालीं नाहींत तरी बाहेरच्या बातम्यांचा झिरपा आंत येतच असे. दर महिन्याला मिळणाऱ्या भेटीच्या व पत्रांच्या द्वाराहि बातम्यांचे तुकडेताकडे आमच्यापर्यंत पोचत. बाहेर चळवळ ओसरत चालली आहे, उत्कर्षाचा काळ उलटून गश भविष्यकाळच्या अंधारांत लोपत चाललें आहे ह्याची खबर

आम्हांला आंत कळली होती. काँग्रेसमध्ये फूट होऊन फेरवाले व नाफेरवाले असे दोन गट पडले होते. देशबधु दासांच्या व माझ्या वडिलांच्या नेतृत्वाखाली नव्या होणाऱ्या मध्यवर्ती व प्रांतिक निवडणुकी लढवून कायदेमंडळं काबीज करण्याच्या प्रयत्नांत फेरवाल्यांचा पक्ष होता. नाफेरवाले असहकारितेचा जुना मार्ग सोडण्यास तयार नव्हते. त्यांचे नेतृत्व राजगोपालाचारी यांच्याकडे होते. गांधीजी तर त्या वेळीं तुरुंगांतच होते. ज्या चळवळीच्या अग्रेसर लाटेवर आरूढ होऊन आम्ही पुढे सरकलो, त्या चळवळीची अंतिम ध्येय या क्षुद्र भाडणांत व अधिकारप्राप्तीसाठी चाललेल्या डावपेचांत गडप झाली! उत्साहाच्या व भावनावेशाच्या भरांत मोठ्या शर्तीचीं कृत्ये करण्यापेक्षा चढता काळ सपल्यावर नेटाने काम करीत राहणें ही किती बिकट गोष्ट आहे, याची कल्पना आम्हांला त्या वेळीं आली. बाहेरच्या वातमीमुळे आमच्या उत्साहाला मरगळ आली आणि त्यांतच तुरुंगांतलं क्रुद वातावरणांत निर्माण होणाऱ्या रोगाट मनोवृत्तीची भर पडल्यामुळे मनाला फार त्रास होऊ लागला. तथापि आम्ही आमचा स्वाभिमान व अन्न यांचे रक्षण केले. परिणाम काहीही झालेला असो; आम्ही योग्य तेच वर्तन केले ही अतःसमाधानाची भावना मनात अद्यापि जागृत होतीच. भविष्यकाळ अंधारात गुरफटलेला होता, त्याचे स्वरूप कसेहि असले, तरी आमच्यापैकी कित्येकांना आयुष्यांतलं पुष्कळसा काळ तुरुंगांत घालवावा लागणार आहे, ह्यात्रिपर्यी शका उरली नव्हती. अशाच प्रकारचीं बोलणीं आमच्यांत निघत.

कामाचे व व्यायामाचे रहाटगाटगे सुरू झाले. व्यायाम व्हावा म्हणून आचारातल्या आचारांतच पळण्याचा क्रम आम्ही ठेवला होता. केव्हां केव्हां आमच्यापैकीं दोघेजण बैलाप्रमाणे मोटहि ओढीत असत त्यामुळे तेथल्या भाजीपात्यांच्या वाफ्यांना पाणी यावयास मिळें वहुतेक लोक रोज थोडेस कांतीत असत. परंतु त्या हिंवाळ्याच्या दिवसांत माझा मुख्य धंदा म्हणजे वाचनाचा. जेव्हां जेव्हां सुपरिटेन्डेन्टची आमच्या आचारांत फेरी येई, तेव्हां तेव्हां त्यांना मी वाचीत असलेला दिसें. हे वाचनाचें वेड पाहून तो जरा चिडलाच व त्यानें माझ्यावर थोडी टीकाहि केली. “माझ्यावद्दल विचाराल, तर वयाच्या १२ व्या वर्षीपासूनच मी सर्वसामान्य वाचन सोडून दिले आहे” असे तो म्हण. वाचन बंद केल्यामुळें या शूर इंग्लिश पुरुषाचा फायदाच झाला असावा. कारण वाचनामुळें डोक्यांत उदभवणाऱ्या त्रासदायक विचारतरंगांपासून त्याचा मेंदु सर्वस्वी अलिप्त राहिला असेल, आणि शिवाय सयुक्त प्रान्ताच्या इन्स्पेक्टर जनरल ऑफ प्रिन्सिपल्स ह्या उच्च जागीं त्याची नेमणूक करणेंहि त्यामुळें सुलभ झाले असेल!

हिंवाळ्यांत सध्याकाळ लवकर होई आणि आकाश निरभ्र असल्यामुळें आमचें चित्त साहजिकच ताऱ्यांकडे वेधलें जात असे. नकाशांच्या मदतीने आम्ही काहीं नक्षत्रपूज शोधूनहि काढले. सध्याकाळीं ते उगवण्याची आम्ही वाट पहात बसत असूं ते दिसूं लागले कीं ओळखीचे मित्र भेटल्याचा आनंद आम्हांला होई.

अशा प्रकारें आमचा काळ चालला होता. दिवसामागून दिवस जातां जातां दिवसांचे आठवडे व आठवड्यांचे महिने झाले. तुरुंगातील दैनिक जीवनाची चाकोरी अंगवळणी पडली ; पण बाहेरच्या जगांत आमच्या आयांवर, धर्मपतींवर, बहिर्णांवर ससाराचा भार पडत होता. वर्षानुवर्ष वाट पाहतां पाहतां त्या कंटाळल्या होण्या आणि त्यांचीं प्रिय माणसें तुरुंगांत अडकलेलीं असल्यामुळें बाहेरची मोकळीक त्यांच्या हृदयाला शल्याप्रमाणें बोंचत होती.

१९२१ सालीं आम्हांला प्रथम अटक झाल्यानंतर लगेच कांहीं दिवसांनीं आनंदभवनांत पोलिसांच्या येरझारा मुरू झाल्या वडिलांना व मला करण्यांत आलेल्या दंडाची वगुली करण्यासाठीं ते येत होते. काँग्रेसने दंड न देण्याचें ठरवलेलें होतें. पोलिस रोज येत व थोडें थोडें फर्निचर घेऊन जात. ही एकसारखी चाललेली उचला-उचला पाहून माझ्या चार वर्षांच्या इदिरा नांवाच्या मुलीला फार राग येई व ती त्यांना फेलावर घेई. लहानपणीं तिच्या मनावर झालेल्या या संस्कारामुळें मला वाटतें कीं एकदर पोलिसांविषयीं पुढेंहि तिच्या मनांतली अढी कायमच राहणार.

अ-राजकीय बंधामागून आम्हांला दूर ठेवण्याची विशेष खबरदारी घेण्यांत येत असे. राजकीय बंधामाठीं स्वतंत्रच तुरुंग ठेवावेत असा साधारणपणें नियम होता. तथापि त्यांच्याशीं येणारा संबंध अजिबात तोडून टाकणे शक्य नव्हतें. स्वतःच्या अनुभवांवरून व त्यांच्या मार्फत, त्या काळच्या तुरुंगातील जीवनाविषयीं आम्हांला माहिती कळत असे. अन्याचार, लांग्याऊपणा व अनीति यांनीं तुरुंगाचें वातावरण सडलेलें होतें. अन्न अगदीं गच्चाळ होतें. ते घेण्याचा प्रयत्न करून पाहिला, पण तें घशाखालीं घोटेचना ! अनिकारी-वर्ग बहुधा नालायक असे व त्यांना पगारहि अगदीं निकृष्ट प्रतीचा भिळे. जेलरच्या व इतर अधिकार्यांच्या जबाबदारीची व कर्तव्याची माहिती जेल-मॅन्सुअलमध्ये दिलेली होती. कैद्याची सुधारणा करणें, त्याला उपयुक्त धंदे शिकविणें व इष्ट अशा सवयी लावणें हीं कामें सयुक्त प्रांताच्या तुरुंग खात्याच्या धोरणांतच बसत नव्हतीं. कैद्याला काम द्यावयाचें ते त्याला भंडावून सोडण्याच्या उद्देशानें ! हाडे मोडून काढून व चळचळ कांपावयाला लावून त्याला सीया करावयाचा, ग्लाम बनवावयाचा, हें तुरुंगाचें उद्दिष्ट ! कल्पना अशी, कीं तुरुंगाची त्याला एवढी जबरदस्त जरब बसली, म्हणजे गुन्हा करून पुन्हां तुरुंगांत यावयास त्याचें मन धजणारच नाहीं.

गेल्या कांहीं वर्षांत थोड्या सुधारणा झाल्या आहेत. अन्न, कपडे व इतर गोष्टी जरा बऱ्यापैकी असतात. तुरुंगांतून सुटलेल्या राजकीय कैद्यांनीं बाहेरची चळवळ केली त्याचा हा परिणाम आहे. असहकारितेच्या चळवळीच्या जमान्यांत वार्डरॉनी सरकारनिष्ठ राहावें म्हणून त्यांच्या पगारांतहि थोडीशी वाढ करण्यांत आलेली आहे. कैद्यांपैकीं मुलांना व तरुणांना शिक्षण देण्याचा अगदीं अल्प प्रमाणांत कांहीं प्रयत्नहि

करण्यांत येतो. सुधारणा ठीकच आहेत; पण त्यामुळें मूळ प्रश्नाचा बोटभर ढलपा-

देखील हालणार नाही. शिवाय तुरुगाचें जुने धोरण होते तेंच आजहि कायम आहे. मग या वरपांगी सुधारणांचा कितीसा उपयोग होणार ?

राजवंद्यांपैकी बहुसंख्य लोकांना सामान्य कैद्यांप्रमाणेच वागवण्यांत आलें. त्यांना विशेष हक्क अगर वागवणूक अशी कांहींच नव्हती. पण इतरांहून त्यांची वृत्ति चढाऊ व बुद्धि प्रगल्भ असल्यामुळे त्यांना छळणें इतकें सोपें नव्हते. त्यांच्यापासून फारसे पैसेहि उकळतां येत नसत. अधिकाऱ्यांची साहजिकच त्यांच्यावर खापा मर्जी झाली व तुरुगाचा कायदा त्यांच्यापैकीं कोणी मोडला कीं ती सधि साधून त्यांना कडक शिक्षा देण्यांत येऊं लागल्या. अशा एका गुन्ह्याकरितां स्वतःला “आझाद” म्दणवणाऱ्या एका पधरा सोळा वर्षांच्या पोराला फटक्यांची शिक्षा देण्यांत आली. त्याचे कपडे उतरवून त्याला तिकाटण्यावर बांधला. प्रत्येक वेळीं अगावर फटका बसला व चामडी फाटली कीं “महात्मा गांधी की जय” असा तो जयघोष करी ! मूर्च्छित पडेपर्यंत प्रत्येक आघाताबरोबर तो जयघोष करित होता. हाच मुलगा पुढे उत्तर हिंदुस्थानांतील दहशतवाद्यांच्या गटाचा एक पुढारी झाला.

पुन्हां बाहेरच्या जगांत

तुरुगांत अनेक गोष्टींची वाण जाणवते, पण त्यांतल्या त्यांत स्त्रियांचा आवाज सारखे होते; आणि जे आवाज कानांवर पडतात ते फारसे श्रुतिमथुर नसतात. ते कठोर व दरडावणीचे असतात. मला एकदा एका नवानच गोष्टीची उणीव फार तीव्रतेनें भासली. त्या वेळी मी लखनौ जिल्हा-तुरुगांत होतो. माझ्या मनांत आले कीं गेल्या सात आठ महिन्यांत कुठ्याचे भुकणें कांहीं आपण ऐकले नाहीं !

१९२३ च्या जानेवारीच्या शेवटच्या दिवशीं लखनौमधील सर्व राजवद्यांची मुक्ता करण्यांत आली. लखनौ-तुरुगांत त्या वेळीं सुमारे शंभर ते दोनशें “ खास वर्गानले बंदी ” म्हणजे राजबंदी असावत. एका वर्षाहून कमी शिक्षेचे लोक अगोदरच मुटूचे होते. लांब शिक्षेचे लोकच तेंवडे मागे राहिले. ह्या अवचित झालेल्या मुटूकेची आम्हाला आगाऊ काहींच कल्पना नव्हती. प्रांतिक कायदे-मंडळानें शिक्षामाफीचा ठराव पसार केला होता. पण सरकारचे कार्यकारी मंडळ अशा ठरावाकडे क्वचितच लक्ष देत असते. तथापि ही वेळ सरकारच्या दृष्टीने योग्य होती; कारण काँग्रेस सरकार-विरुद्ध काहीहि गोष्ट करीत नसून काँग्रेसवाले आपसातील धुळवर्डीतच रगून गेलेले होते प्रमुख काँग्रेस-कार्यकर्त्यांची फारच थोडेजण त्या वेळी तुरुगांत राहिले असल्या-कारणाने सरकारनें असें धोरण स्वीकारले.

तुरुगाच्या दरवाज्यातून बाहेर पडताना नेहमींच मुटूकेचे समाधान व आनद यांचा अनुभव येतो. मोकळी हवा व खुली मैदानें, रस्त्यावरील वाहनुक व जुन्या मित्रांचा भेट या सर्वांचा परिणाम भेदूवर होऊन तो किंचित् तरल बनतो. बाह्य जगान्या प्रथम-दर्शनासरशीं माणसाला किंचित् उन्माद चढतो असें म्हटले तरी चालेल. आमचीं मनोदि भराच्या मारू लागलीं होती; पण आमचा आनद क्षणभरच टिकला. कारण काँग्रेसची स्थिति निराशाजनक झालेली होती. ध्येयवाद संपून कारस्थानें सुरू झाली होती व काँग्रेस आपल्या हाती यावी म्हणून निरनिराळ्या गटांच्या हालवाली चालल्या होत्या. भावनाशील माणसाचा जीव उबगून जाईल असे जे मार्ग राजकारणांत नेहमीं अवलंबिले जातात, तेच मार्ग काँग्रेसवालेहि उपयोगांत आणीत होते !

मी स्वतः कौन्सिलप्रवेशाच्या सर्वस्वी विरुद्ध होतो; कारण प्रवेश केला कीं

सामोपचाराचें व ध्येयच्छेदाचें धोरण स्वीकारणें भाग पटणार हे उघड दिमत होतें. परतु देशापुढे दुसरा कोणताहि राजकीय कार्यक्रम नव्हता हेहि खरें. नाफेप्रथाचा विधायक कार्यक्रमविषयी आग्रह होता. परिणामतः त्याचा कार्यक्रम समाजसुधारणेचा होता. त्यांतील मुख्य गुण म्हणजे त्यामुळे कार्यकर्त्यांचा जनतेशी निकट संयध येत राही. तथापि एवढ्याने राजकीय कार्याचा आग्रह धरणाराचे समाधान होण्यासारखे नव्हते. शिवाय प्रत्येक प्रतिकाराची लाट यशस्वी न होतांच ओमरून गळ्यावर सनदशीर राजकारणाची आमदानी नाही वेळ चालाची ही गोष्ट अपरिहार्य होती. कायदेमंडळांतल राजकारणहि सदकार्याचे व विधायक न ठेवता अडवणुकाच व चढाईचे असवे, अशाच दानवांनी व माझ्या वडिलांची रूजण होता.

कायदेमंडळांत शिरून तेंथेंचि राजकीय लढा चालवावा असे दासवाचूचे ठाम मत होते. माझ्या वडिलांचे धोरणहि जवळ जवळ तसेच होते. १९२० सालें गांधीजींच्या दृष्टिकोणापुढे नमते घेऊन त्यांनी कौन्सिल-वहिष्कारला मान्यता दिली. लढ्यात अगदीं मनःपूर्वक भाग घ्यावयाचा असे ठग्न्यानंतर गांधीजींचा सगळ्यांच्या सगळ्या कार्यक्रम मान्य केल्यावाचून गत्यतर नव्हतें. आयलेडार्ताल सिन्फिन्नीं पार्लमेंटच्या जागा जिकल्या व नंतर पार्लमेंटांत पाऊल टाकावयाचें नाही असे त्यांनीं ठरविले. नव्या पिढींतल लोकाना सिन्फिन्नें हे धोरण फार पसत होतें. १९२० च्या उन्हाळ्यांत वहिष्काराची ही पद्धति तुम्हीं स्वोकारावी असा मीं गांधीजींना खूपच आग्रह केलेला मला आठवतो. पण अशा बाबतींत गांधीजीं आपलें म्हणणे कदापि सोडीत नसत. महमद अली त्या वेळीं भिलाफतीच्या शिश्रमडळबरोबर युरोपात गेले होते. परत आल्यावर कौन्सिल-वहिष्कारविषयी त्यांनींही नापसति दर्शवली. सिन्फिन्चा मार्गच त्यांना अधिक पसत होता. तथापि, या विषयांत कोणाचे कांहींहि मत असले, तरी त्याची डाळ शिजली नसती. कारण गांधीजीं म्हणतील तेंच शत्रुंनीं मजूर होणार हें ठरलेलेंच होतें. चळवळीचे जनक तेच; तेव्हां चळवळींचा तपशील ठरविण्याच्या कामीं त्यांना स्वातंत्र्य असावें, असाच सूर वाहत होता. सिन्फिन्चा हिंसेशीं असणारा सबंध दृष्टीआट केला तरीहि मतदानावर वहिष्कार घाला हा पुकारा जनतेला जसा चटकून समजेल, तशीं सिन्फिन्ची पद्धति समजणार नाही असा गांधीजींचा आक्षेप होता. निवडून आल्यावर कौन्सिललांत जावयाचें नाही या धोरणामुळें जनतेच्या मनांत गोवळ उत्पन्न होईल; शिवाय निवडून आल्यावर आपले उमेदवार कौन्सिलकडे ओढले जातील, त्यांना मागे खेंचून धरण्याचे उपाय यशस्वी होणार नाहीत, बराच काळपर्यंत त्यांना थाववून धरण्यासाठीं आवश्यक ते सामर्थ्य व शिस्त आपल्या चळवळींत नाही, त्यामुळे कायदेमंडळान्या द्वारा सरकारची मेहरनजर सपादण्याच्या ज्या उघड अगर गुप्त वाटा आहेत, त्याच्याकडे आपल्या लोकांचे पाय हलके हलके वळतील व काँग्रेसची प्रतिष्ठा नष्ट होईल, असे गांधीजींचें म्हणणें होतें.

गांधीजींचा हा युक्तिवाद अर्थपूर्ण होता व स्वराज्यपक्ष कायदेमंडळांत गेल्यावर त्यांच्या म्हणण्यांतील तथ्य कळून आलें. तथापि १९२० सालीं काँग्रेसमनें निवडणुकी लढवल्या असत्या तर काय झाले असतें असा विचार मनांत आल्यावांचून रहात नाही. खिलाफत-चळवळीचा काँग्रेसला पाठिंबा असल्यामुळें प्रांतिक व वरिष्ठ कायदेमंडळांतील बहुधा प्रत्येक लोकनियुक्त जागा काँग्रेसला मिळाली असती. आजहि (आगस्ट १९३४) असेल्ल्या निवडणुकी काँग्रेसनें लढवाव्या म्हणून पार्लमेटरी बोर्डाची स्थापना करण्यांत आली आहे. परंतु आमच्यात सामाजिक व राजकीय क्षेत्रातील भेगा १९२० सालापेक्षा कितीतरी खोलावल्या अमून या वेळीं काँग्रेसला निवडणुकीत कितीहि यश लाभले, तरी १९२० सालची सर आतां येणार नाही.

दोन विरोधी गटात सम्यग् निर्माण करण्याचे प्रयत्न कांहीं लोक करीत होते, त्यांना तद्गतांत सुटल्यावर मी जाऊन मिळाले मला फारसें यश आलें नाही व फेरनाफेर राजकारणाचा मला वीट आला. प्रांतिक काँग्रेस कमिटीचा चिटणीस या नात्याने मी काँग्रेस-संघटनेकडे लक्ष देऊ लागलो. गेल्या वर्षीच्या धकाधकीमुळें पुष्कळच गोष्टी करावयास हव्या होत्या. मी खूप काम करीत होतो. पण त्यांत सहेतुकता फारशी नव्हती. माझे स्वतःचे मनच अधांतर्गी लोचकळत होतें. लवकरच मला नवीन कार्यक्षेत्र मिळाले. सुटल्यानंतर कांहीं आठवड्यांतच मी अलाहाबाद-नगरपालिकेच्या अध्यक्षस्थानी जाऊन बसलो. ही निवडणूक इतकी अनपेक्षितपणें झाली, कीं निवडणुकीच्या आधीं पाऊण तासपर्यंत माझे नांवहि कोणीं सुचवलें नव्हतें ! माझ्यासवर्षी कोणाच्या मनांत विचारहि आला नसावा. पण शेवटच्या क्षणाला काँग्रेस-पक्षाला वाटले असावें, कीं त्याच्यापैकीं मीच हमखास यशस्वी होईन.

त्या वर्षी देशभर मुख्य मुख्य काँग्रेस-पुढारी नगरपालिकांचे अध्यक्ष झाले. देशबन्धु दास कलकत्त्याचे पहिले मेयर झाले. मुबई-काँपारिशनचे अध्यक्षस्थान विठ्ठलभाईना मिळालें. सरदार वल्लभभाईची अहमदाबादस अध्यक्ष म्हणून निवडणूक झाली. सयुक्त प्रांतांतील बहुतेक नगरपालिकांचे अध्यक्ष काँग्रेसवालेच होते.

नगरपालिकेतील निरनिराळ्या कामांची मला गोडी लागून मी त्यासाठीं अधिकाधिक वेळ खर्च करू लागलो. त्या प्रश्नाचा मी अभ्यास केला व नगरपालिकेनें करावयाच्या सुधारणांची भव्य योजनाहि मनांत आंखून ठेविली. पण हिंदुस्थानांतील नगरपालिकांची आहे ही घटना कायम असतां कोणताहि असाधारण सुधारणा पार पाडणें शक्य नाही हे मला नंतर कळून आलें ! तथापि करता येण्यासारखे पुष्कळच काम होते. तिला अधिक कार्यक्षम करण्यासाठीं व जुन्या प्रकारणांचे गदळ काढून टाकण्यासाठीं मी खूप मेहनत घेतली माझे काँग्रेसचे कामहि वाढत चालले होते व भरीत भर म्हणून ऑल इंडिया काँग्रेसच्या चिटणीसाच्या जागीहि मला निवडण्यांत

आले होते. हीं सर्व कामें उरकावयाचीं म्हणजे मला रोज पंधरा पंधरा तास काम करावें लागे. दिवसभर काम केल्यावर सर्व शक्ति खलास होत असे.

तुरुंगांतून सुटल्यावर घरीं येऊन पाहतों तों टपालांतलें पहिले पत्र अलाहाबाद हायकोर्टाच्या त्या वेळच्या मुख्य न्यायाधीशांचें म्हणजे सर ग्रिमवुड मिअर्स यांचे होते. पत्रांतील आर्जवाची भाषा व वारवार भेटत जावें अशी त्यांत केलेली विनंति वाचून मी जरा आश्चर्यचकितच झालों. माझा-त्यांचा परिचय नव्हता म्हटलें तरी चालेल. तथापि माझी विशेष माहिती नसतांहि त्यांना माझ्याबद्दल आपलेपणा वाटत असे. त्यांनीं मला नंतर सांगितलें कीं तुम्ही फार मोठ्या पदाला चढाल अशी माझी कल्पना असल्यामुळें ब्रिटिशांचा दृष्टिकोण तुम्हांला समजावून देण्याच्या कामीं आपला इष्ट तो उपयोग व्हावा अशी माझी मनीषा होती. त्यांची वागण्याची तऱ्हा मोठी खुबीदार असे. सर ग्रिमवुड ह्यांची कल्पना अशी कीं इंग्रज लोक सामाजिक व्यवहारांत जहाल पुढ्याना अवहेलनापूर्वक वागवीत असल्यामुळे सामान्यतः ते ब्रिटिशांचे द्वेषी बनतात. कित्येक इंग्रज लोकांची अद्यापीहि अशी समजूत आहे कीं त्यांच्या उद्दाम वर्तनामुळें हिंदी लोकांत द्वेषभावना, जहाल वृत्ति वगैरेंचा फैलाव होतो. एक आख्यायिका सांगण्यांत येते व मोठमोठ्या माणसांच्या तोडून ती ऐकावयास सांपडते, कीं एका इंग्रजी कलबांत माझ्या वडिलांना प्रवेश नाकरण्यांत आला व तेव्हांपासून ते इंग्रजांचे द्वेषी बनले ! ह्या गोष्टीला मुळींमुद्दां आधार नाही. एका निराळ्याच प्रकारावरून ही एक दंतकथा बनवण्यांत आली आहे. परंतु पुष्कळ इंग्रजांना राष्ट्रीय चळवळीची ही मीमांसा पटते व ती पुरेशीहि वाटते. खरें म्हणजे माझ्या वडिलांना अथवा मला या बाबतींत विशेष तक्रार करण्यास जागा नव्हती. अजूनसुद्धा इंग्रज मनुष्याबरोबर माझे चांगलें जमते. तो अधिकारी असेल आणि मला शहाणपणाच्या गोष्टी शिकविण्याचा रूचाव तो करावयास लागेल, तर गोष्ट निराळी. तथापि राजकीय बाबतींत त्यांच्याशीं सहकार्य करणाऱ्या प्रागतिक अथवा दुसऱ्या एकाद्या पक्षातील माणसापेक्षां माझे त्या इंग्रजाशींच जास्त पटेल, अशी माझी समजूत आहे.

खेळीमेळींची व सौजन्याची वागणूक ठेवून द्वेषाचा हा दातच उपटून टाकावा असा सर ग्रिमवुड याचा मानस होता. आमची पुष्कळदां भेट झाली. नगरपालिकेने बसवलेल्या एकाद्या करावर आक्षेप घेण्याच्या निमित्तानें ते येत व मग इतर गोष्टींची चर्चा करीत बसत. एका प्रसंगीं त्यांनीं प्रागतिकाना अगदीं शिगावरच घेतलें. भेकड, दुबळे, सधिसाधू, चारित्र्यहीन, तेजोहीन वगैरे विशेषणांचा अहेर त्यांनीं प्रागतिकांना बहाल केला. त्यांची भाषा यादूनहि कडक व तुच्छतेचा होती. “आम्हांला त्यांच्या-बद्दल आदर आहे असें का तुम्हांला वाटतें ?” असा त्यांनीं प्रश्न केला. माझ्या-पार्शीं ते असें कां बोलले कोण जाणे ! कदाचित् मला त्यापासून आनंद होईल अशी त्यांची समजूत अगोवी ! नंतर नवीं कायदेमंडळे, मंत्रिपदें, देशाचें भलें करण्याची

दिवाणांना मिळणारी मुसंधि वगैरे विषय त्यांनी काढले. “ शिक्षणाचा प्रश्न म्हणजे देशांतला अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न; क्रियास्वातंत्र्य असल्यावर शिक्षणमंत्र्याला लाखो जीवांच्या भवितव्याला घाट देण्याची नामी संधि मिळणार आहे. आयुष्यांत एकादे वेळीच अशी संधि लाभणार. समजा, कीं तुमच्यासारखा बुद्धिवान्, शीलवान्, ध्येयवादी व कामें तडीस लावण्याची धमक अंगी असलेला मनुष्य शिक्षणमंत्र्याच्या जागी बसला, तर तो काय काय चमत्कार करून दाखवील: नुकतीच माझी गव्हर्नरशी भेट झाली त्यावरून तुम्हांला तुमची योजना पार पाडण्याच्या कामी पूर्ण स्वातंत्र्य देण्यांत येईल याविषयी मला मुळीच शका राहिलेली नाही, ” असं हि न्यायमूर्तींनी मला आश्वासन दिले. आपण बोलतां बोलतां वरेच वाढवलो असे वाटून ते म्हणाले, कीं “ हे कांहीं अधिकृत बोलणें नव्हे हो; ही माझी आपला वैयक्तिक सूचना आहे. ”

ग्रिमपुडसाहेबाची ही आडवळणी मुत्सद्देगिरी पाहून मला मोठी मौज वाटली ! मंत्रिपद स्वीकारून मी सरकारशी सहकार्य करावे ही कल्पनाच मला असह्य वाटते: खरें बोलायचे तर किळसवाणी वाटते. परंतु त्या काळी व तदनंतरहि कांहीं तरी भरीव विधायक असे काम करण्याची संधि आपणाला मिळावी अशी माझ्या मनाला पुष्कळां तळमळ लागून राहिलेली आहे. चळवळ, असहकार, विश्वस हीं कांहीं माणसांचीं नित्याचीं कामे नव्हेत. पण आमचें दैवच असे खडतर आहे, कीं झगडे आणि विवसक काय यांनीं भरलेली वाळवटे तुटून पुढे जावे तेव्हा आम्हांला आमच्या आवडीप्रमाणें समाजरचना करता येईल असे क्षेत्र मिळणार ! आमच्यांपैकी पुष्कळांचे आयुष्य व उत्साह ह्या वाळवटांत झगडण्यांत व रावण्यांतच खर्च व्हायचा असेल व जीं कांहीं बांधणी करायची आहे, ती आमच्या मुलांना अथवा आमच्या नातवांना करावयास सांपडेल.

त्या काळीं सयुक्त प्रांतांत तरी दिवाणगिन्या फार सवग झाल्या होत्या. असहकारितेच्या काळांत मंत्रिपदावर टिकून राहिलेले दोघे प्रागतिक दिवाण आता मंत्रिपदावरून दूर झाले होते. जेव्हां काँग्रेस-चळवळ फार जोरांत होती व सरकारला तिच्यापामून धोका वाटत होता, तेव्हां काँग्रेसबरोबर दोन हात करण्यासाठीं ह्या प्रागतिक दिवाणांची मदत सरकारने घेतली. त्याचा मोठा मानसन्मान होत असे. कारण सरकारचे मदतगार म्हणून त्या अशांततेच्या काळांत त्याचा उदोउदो करणे फायद्याचें कल्म होते. या मानसन्मानावर आपला हक्कच आहे असा त्याचा समज झालेला असावा ! जनतेनें सरकारवर केलेल्या हत्त्यांची ही केवळ प्रतिक्रिया आहे ह्याची जाणीव त्यांना झाली नाहीसे दिसते. काँग्रेसचा मोर्चा बंद पडला, त्यासरशीं प्रागतिक दिवाणांची प्रतिग्रहि गडगडली व सरकारकडून त्यांना मिळणारा मान-मरातब एकाएकी कोठच्या कोठे नाहीसा झाला. ह्या प्रकाराची दिवाणाना चीड आली; पण त्याचा कांहींहि उपयोग न होऊन लवकरच त्यांना राजिनामा देणें भाग पडले. मग दिवाण शोधून काढण्याचे प्रयत्न गुरू झाले. कौन्सिलांतील मूठभर

प्रागतिक आपल्या अवमानित सहकाऱ्यांच्या सहाय्यभूतीखातर मंत्रिपदे स्वीकारीनात. उरलेले बहुतेक जमीनदार होते. परंतु मामुली शिक्षणाची ओळखमुद्दां त्यापैकी फारच थोड्यांना झालेली होती. काँग्रेसने कायदेमंडळावर बहिष्कार घातल्यामुळे उठला तो माधूस कायदेमंडळात दाल झाला.

अशी एक वदना आठ की त्या गुमारास सयुक्तप्रांतांचा दिवाणगिरी स्वीकारण्या-विषयी एका गृहस्थाला विवक्षित करण्यात आली. तेव्हां त्याने असे उत्तर दिले की मी स्वतःला मंत्रापंडित समजत नसलो, तरी सामान्य माणसापेक्षा मला थोडी अधिक अक्कल प्राप्त आहे. मी लोकांचाहि तशी समजूत असेल असे मला वाटते. अशा परिस्थितीत सरकारने एक केलेले मंत्रिपद स्वीकारून मी महामूर्ख आहे असे जगला जाहाय करू की काय ?

ही वृत्ति थोडीशा समर्थनीय होती. प्रागतिक मंत्री सफुचितपणे वागत. त्यांना राजकारणाकडे अथवा समाजकारणाकडे व्यापक दृष्टीने पाहण्याची सवय नव्हती. परंतु हा त्यांचा दोष नवून गरीब दोष प्रागतिकांच्या वाडोव्या तत्त्वज्ञानाकडे येतो. धंदेवाडूक लोकांची कार्यतत्पन्ता मात्र त्यांच्या अर्गी होती आणि ते आपले नित्याचे काम मोठ्या दक्षतेने करत असत. त्यांच्या मगोभाग मंत्रिपदावर आलेले लोक बहुधा जमीनदार वर्गापैकी होते ते साक्षर होते, इतकेच. त्यांना उच्चासनावर बसविण्यात हिदी लोकांची नालायकी सिद्ध करण्याचाच सरकारचा हेतु असला पाहिजे. अर्थात् ते मुशिक्षित असोत किंवा नसोत; जमीनदारांचीं मते ह्या दिवाणाच्या खिशांत हमखास असत. शिवाय मोठमोठ्या अधिकाऱ्यांना मेजवान्या देण्याचे काम करावे तर ते ह्या दिवाणांनींच. उपासमारीत राहणाऱ्या त्यांच्या कुळाकडला वसूल त्यांना मिळे, त्यांचा याहून अधिक चांगला उपयोग तरी कोणता करणार ?

संशय व झगडा

माझ्यामागे मी पुष्कळ कामे लावून घेतली होती व त्रामदायक प्रश्नापासून दूर राहण्याचा मी प्रयत्न करित होतो. परंतु माझ्या डोक्यात जे विचार उद्भवत, त्यांच्यापासून दूर जाणे अगर त्यांच्यापासून सोडवणूक करून घेणेच अशक्य होते. त्या प्रश्नांना उत्तरहि सापडेना. कामात मन गुतविणें हा स्वतःचा स्वतःच्याच तावडीतून मुटका करून घेण्याचा एक उपाय होता. परंतु १९२० व १९२१ सालीं कामांत मी तन्मय होऊन जाई तसे आतां होत नसे. माझ्या भोवतालच्या जगाकडे मी पाहू लागलो तो पूर्वी लक्षात न आलेल्या नव्या कल्पना, नवे झगडे मला दिसू लागले, व मार्गाची स्पष्ट जाणीव होण्याऐवजीं सगळीकडे वाढता गोवळच दिसू लागला. गांधीजींच्या नेतृत्वाखरील माझा विश्वास कायम होता. परंतु त्यांच्या कार्यक्रमापैकीं कांहीं गोष्टीकडे मी जरा सूक्ष्म दृष्टीनें पाहू लागलो. पण ते तर तुरुंगात असल्याकारणानें त्यांचा सवळा घेणे शक्तीबाहेरचें काम झालें होते. फेर अथवा नाफेर पक्षापैकीं कोणत्याच पक्षाकडे माझा ओढा नव्हता. पहिला पक्ष तर उघड उघड सनदर्शीर राजकारण व सुधारणावाद यांच्याकडे झुकत होता. नाफेरवाल्यांना महात्माजींचे कट्टे अनुयायी समजण्यात येत असले, तरी थोर लोकांच्या बहुतेक अनुयायांप्रमाणे ते शब्दप्रामाण्यवादी झालेले होते. प्रगतिपर असे कोणतेहि धोरण त्यांच्यात दिसत नसे. व प्रत्यक्ष व्यवहारात ते अश्राप आणि धर्मरत अशा समाजसुधारकांप्रमाणे वागत असत. परंतु शेतकरी-जनतेशीं त्यांचा सबंध मात्र कायम राहिला होता. कायदेमंडळांतील स्वराज्यवादी तेथल्या कारस्थानातच अडकून पडलेले असत.

तुरुंगांतून मूदून आल्यानंतर लवकरच मला स्वराज्यवाद्याची विचारसरणी पटवून देण्याचा दासबाबूंनीं प्रयत्न केला. पुढे काय करावे ह्याबद्दल माझ्या कल्पना थयथि स्पष्ट नव्हत्या, तरी त्यांच्या युक्तिवादाच्या आहारीं मी गेलो नाही. विशेष आश्चर्याची परंतु वडिलांच्या स्वभावाची निदर्शक अशी गोष्ट म्हणजे स्वतःला स्वराज्यपक्षाविपरीत अत्यंत तळमळ वाटत असूनहि मला त्यांनीं त्या पक्षाकडे ओढण्याचा आग्रह धरला नाही. त्यांच्या मोहिमेत मी सामील झालो असतो, तर त्यांना फार आनंद झाला असता ह्यात शका नाही. परंतु फार थोर मन करून त्यांनीं मला या बाबतीत पूर्ण स्वातंत्र्य दिलें होते.

माझे वडील व दासबाबू हे जिवलग मित्र बनले ते ह्याच वेळीं. त्यांच्यातील

संबंध केवल राजकीय मैत्रीपेक्षां अधिक गाढ स्वरूपाचे होते. त्यांच्या स्नेहांत जो एक जिन्हाळा व विश्र्वपणा होता, तो पाहून तर मला फारच आश्चर्य वाटलें. कारण उतार वयांत असे जिवाभावाचे सबंध जडून येणें फार विरळा. माझ्या वडिलांचे शेंकडें लोक परिचित होते व प्रत्येकाशीं ते हसून खेळून वागत; पण मित्र जोडण्याच्या कामीं ते जरा जपूनच पाऊल टाकीत, आणि पुढें पुढें तर ते या बाबतींत अगदीं निरुत्साही बनले होते. पण देशबन्धु दास आल्यानंतर मनाची तटबंदी ढांसळून पडली असावी. ते एकमेकांवर अन्तःकरणापासून प्रेम करीत. माझे वडील दासबाबूपेक्षां वयाने नऊ वर्षांनीं मोठे होते. पण शरीरसपत्तीकडे पाहिले तर तेच तरुण व सशक्त दिसत. दोघांनाहि जरी सारखेंच कायद्याचें ज्ञान व बकिलींत सारखेच यश मिळालेलें होते, तरी त्या दोघांत इतर दृष्टींनीं बराच फरक होता. कायदेपंडित असले तरी दासबाबू कवि होते व कवीला शोभेल अशीच त्यांची जगाकडे पाहण्याची भावनामय दृष्टि होती. त्यांनीं बंगालीत उत्कृष्ट कविताहि लिहिलेल्या आहेत. ते उत्तम वक्ते असून त्यांची वृत्ति धर्मप्रवण होती. वडील अधिक हिशोबी व व्यवहारी होते. उत्तम प्रकारचें सघटनाकौशल्य त्यांच्या अर्गीं होतें. पण धर्माकडे त्यांचा फारसा कल नव्हता. ते नेहमीं युद्धप्रिय अमृत. दोन टोसे देण्याची, दोन घेण्याची त्यांची तयारी असे. मूर्ख माणसें त्यांना समोर उभीं राहिलेलीं खपत नमत, व विरोध त्यांना असद्य होई. विरोध झाला कीं त्याला आव्हान असें समजून ते केरमुणी घेऊनच उठत 'परंतु कांहीं अशीं विरोधी अशीं हीं दोन माणसें जुटीने काम करू लागलीं, त्यांच्या स्वभावांचा सांधा बरोबर जमला व एकमेकांतील उणीव भरून काढून पक्षाच्या नेतृत्वाचे काम त्यांनीं फार परिणामकारक रीतीने पार पाडलें. त्या दोघांचा एकमेकांवर इतका विश्वास असे, कीं एकादे मत जाहीर करतांना अथवा दुसरें कांहीं प्रसिद्ध करतांना पूर्वीं अनुमति न घेतांच परस्परोंच्या नांवाचा खुशाल उपयोग करण्यांत येत असे.

स्वराज्य-पक्षाचा पाया मजबूत होण्याच्या कामीं व त्याची शक्ति व प्रतिष्ठा देशांत वाढवण्याच्या कामीं या वैयक्तिक सवधांचा फार उपयोग झाला. अगदीं प्रारंभापासून पक्षांत फुटी पडण्याची चिन्हे दिसत होती; कारण कायदेमंडळाच्या द्वारा आपली पोळी पिकवतां येण्याचा सभव दिसत असल्यामुळे अनेक सधिसाधू व स्वार्थसाधू शिलेदार पक्षांत घुसले होते. त्यांत कांहीं हाडाचे नेमस्तहि होते. सरकारशीं अधिक सहकार्य करावें असे त्यांम वाटे. निवडणुकी झाल्याबरोबर या प्रवृत्ती स्पष्ट दिसू लागतांच पक्षाच्या नेत्यांकडून त्यांचा निषेध करण्यांत आला. माझ्या वडिलांनीं जाहीर केले कीं पक्षांतले असले "सडके भाग कापून टाकण्याच्या" कामीं आम्ही मागेपुढें पाहणार नाहीं. जाहीर केल्याप्रमाणें करण्यांतहि त्यांनीं कमी केली नाहीं.

१९२३ नंतरचें माझे कौटुंबिक जीवन अत्यंत सुखासमाधानाचें गेलें. तथापि कुटुंबांत मला फार वेळ घालवतां येत नसे. सुदैवानें मला कुटुंबांतली मडळी फार चांगली लाभली आहेत, व अडचणीच्या व त्रासाच्या प्रसंगीं त्यांनींच मला आसरा

देऊन माझा मनःक्षोभ दूर केलेला आहे. १९२० सालापासून माझ्या पत्नीने किती धीरोदात्त वर्तन ठेवले आहे ते पाहिले, की माझ्या नालायकीची मला शरम वाटू लागते. ती अत्यंत अभिमानी व हळवी असूनहि तिने माझा तालेवारपणा चालू दिला; इतकंच नव्हे, तर वेळोवेळी मला सुख व समाधान व्हावे म्हणून ती झटली.

१९२० सालापासून आमच्या राहणीत थोडासा बदल झाला होता. राहणी बरीच सार्धी झाली होती, व कित्येक नोकरचाकर कमी करण्यांत आले होते. अर्थातच आवश्यक त्या सुखसोयीत काहीच कमतरता पडलेली नव्हती. गाड्या-घोडे, नव्या जीवनाला अनावश्यक अशा घरांतल्या काही चीजवस्तू आम्ही विकून टाकल्या. पोलिसांनी काही फर्निचर नेऊन विकलेच होते. फर्निचर आणि माळी कमी झाल्यामुळे आमच्या घरांतला नीटनेटकेपणा कमी झाला व बागहि भरमसाट वाढली. वाटेला तसा पैसा खर्च करण्याची सवय लागल्यामुळे काटकसर केलेली वडिलांना आवडत नसे. तेव्हा कायद्याची खाजगी सल्लामसलत देण्याचें काम फुरसतीच्या वेळी वडिलांनी सुरू केले. त्यांना फुरसत फारच थोडी मिळे, पण तेवढ्याहि वेळांत ते बरीच कमाई करित असत.

आर्थिक मदतीसाठी वडिलांवर अवलंबून राहावे लागतें याचे मला जरा वाईट वाटून जीव सकोचल्यासारखा होई. बकिली सोडल्यापासून माझी मिळकत अशी काहीच नव्हती. शेअर्सवरचा काही थोडा नफा मिळे, तेवढाच. माझी पत्नी व मी फारसा खर्च करित नव्हतां. आमच्या माफक खर्चाकडे पाहून माझे मलाच आश्चर्य वाटे. खादीचे कपडे व तिसऱ्या वर्गाचा प्रवास असला की पैसे थोडे लागतात. वडिलांजवळ रहात असल्यामुळे शेकडों बारीकसारीक खर्चाच्या बाबी असतात व त्यांचा आंकडा बराच फुगतो ही गोष्ट त्या वेळी माझ्या लक्षांत आली नाही. तथापि गांठीशी पैसा उरणार नाही ह्या विचाराचा मला कधीहि त्रास झालेला नाही. जरूर पडली तर मी पुरेसे पैसे मिळवीन असा मला विश्वास वाटतो आणि तसे पाहिले तर आम्हांला पैसा लागतोहि थोडाच.

वडिलांवर आमचा विशेष असा भार नव्हता. आमचे असे काही विचार चालतात अशी नुसती कुणकुण वडिलांना लागली असती, तरी त्यांना मनस्वी दुःख झाले असतें. तथापि माझे परावलंबित्व मला जाचक वाटे. पुढची तीन वर्षेपर्यंत मी ह्यासबर्धी विचार केला. पण तोड काहीच सांपडली नाही. चांगल्या पगाराचें काम मिळण्यास अडचण पडली नसती. पण काम पत्करले की मी करित असलेले सार्वजनिक काम अजिबात सोडणें, निदान त्याला मर्यादा घालणें आवश्यक होतें. आतांपर्यंत माझा सारा वेळ मी नगरपालिकेकडे अथवा काँग्रेसकडे खर्च करित आलों होतो. पैसे कमावण्यासाठी ह्या कामांतून अग काढून घ्यावे हें मला बरें वाटेना. म्हणून मोठमोठ्या कारखान्यांकडून आलेल्या चांगल्या चांगल्या जागा मी नाकारल्या. माझी लायकी होती म्हणून नव्हे, तर माझ्या नांवाचा उपयोग करून घेण्याची संधि

भिळण्यासारखी होती म्हणून ते मला इतका पैसा देण्यास तयार झाले असावेत. मोठमोठ्या कारखान्यांशी आपले नांव या प्रकारे जोडले जावे, ही कल्पना मला आवडली नाही. पुन्हा वकिलीकडे वळण्याचा प्रश्न विचारांत घेण्याचेहि कारण नव्हते. मला त्या ध्याची जी शिसारी बसली होती, ती वाढतच चालली होती.

सरचिटणिसाना पगार देण्यांत यावा अशी एक सूचना १९२४ च्या काँग्रेस-मध्ये करण्यांत आली. त्या वेळीं मीहि एक सरचिटणीस होतो. मला ही सूचना पसंत पडली. पोटापुरतामुद्धा पगार न देतां एकाद्याने चोवीस तास काम करीत रहावे अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. पगार यावयाचा नसला, कीं घरचा सुखवस्तु माणूस शोधून काढावा लागतो व सुखवस्तु माणसं राजकीय दृष्ट्या नेहमींच इष्ट ठरतात असे नाही. शिवाय कामाबद्दल त्यांना जबाबदारहि धरतां येत नाही. काँग्रेसला फारसा पगार देणे शक्यच नव्हते; पण सूचवण्यांत आलेला पगारहि बेताचाच होता. सरकारकडून पगार घेण्यास हरकत नाही, पण सार्वजनिक पैशांतून पगार घेतो म्हटले की लोक खवळून विरोध करतात. हा विरोध मुळीच समर्थनीय नाही, असे माझे मत आहे. मी पगार घ्यावा न्याया वडिलांनीहि जोराची हरकत घेतली. स्वतःला पशाची नड असताहि माझ्या सहकारी सरचिटणिसांनी काँग्रेस-फंडांतून पगार घेणें हे स्वतःच्या दर्जाला कर्मापणा आणणारें आहे असे मत व्यक्त केलें. मानापमानाचा प्रश्न त्यांत उपस्थित होतो अशी माझी मुळीच समजूत नसतां हि मला देखील मग पगार घेण्याची कल्पना सोडून द्यावी लागली.

आर्थिक परावलंबनाची कल्पना मला त्रासदायक होते असे मी वडिलांपाशीं फक्त एकदाच बोलून दाखविल. त्याच्या मनाला माझे बोलणे लागू नये म्हणून शक्य तितक्या सौम्य शब्दांत व आटपडदे मध्ये ठेवून मी बोलत होतो. पण सार्वजनिक काम करण्याचें सोडून थोडक्या पैशासाठीं आपला सर्व वेळ अथवा त्यापैकी बराचसा वेळ खर्च करणें अगदीं मूर्खपणाचे आहे असे त्यांनीं सांगितलें. तुझ्या पत्नीला व माझ्या पत्नीला आणि तुला वर्षभर पुरतील इतके पैसे चार दिवस काम केले कीं मी सहज भिळवीन असे ते म्हणाले. त्याचे म्हणणे सत्य होतें; पण माझे त्यापासून समाधान झाले नाही. तथापि मी त्याच्या म्हणण्याप्रमाणेच वागत होतो.

या कौटुंबिक हक्ककर्ती व आर्थिक ओढाताणीत १९२३ ते १९२५ पर्यंतचा काळ गेला. मध्यतरीं राजकीय परिस्थिति सारखी बदलत होती, व माझी इच्छा नसताहि अनेक प्रकारच्या गटांत व आल इंडिया काँग्रेसकमिटीमधील अधिकाराच्या जागीं मला बसवण्यांत आलें. १९२३ सालची परिस्थिति जरा नाजुक होती. दासबाबू अध्यक्ष; तेंव्हा १९२३ सालच्या आल इंडिया काँग्रेस कमिटीचे ते पदसिद्ध अध्यक्ष झाले. पण कमिटींत त्याच्या व स्वराज्यपक्षाच्या विरुद्ध अल्पसे बहुमत होतें. १९२३ सालीं मुंबईस भरलेल्या आ. इ. कां. कमिटीच्या बैठकींत गोष्टी निकरावर आल्या. दासबाबूंनीं अध्यक्षपदाच्या राजिनामा दिला व एका मध्यवर्ति गटांनें

वर्किंग कमिटी बनविली. त्या गटाला ऑ. इ. काँ. कमिटीत कांहींच पाठबळ नव्हते. विरोधी पक्षाच्या सौजन्यामुळेच तो अधिकारपदावर टिकणे शक्य झाले असते. नव्या वर्किंग कमिटीचे अध्यक्षस्थान डॉ. अन्सारी यांनी स्वीकारले; चिटणिसांपैकी एका जागी माझी नेमणूक झाली.

लवकरच खटखट सुरू झाली. गुजरात म्हणजे नाफेरवाल्यांचा बालेकिल्ला. मध्यवर्ति कचेरीच्या कांहीं आज्ञा अमलांत न आणण्याचे तेथील प्रांतिक कमिटीने ठरवले. त्याच वर्षी ऑ. इ. काँ. कमिटीची दुसरी बैठक नागपूर येथे भरली. तेथे झेंडा सत्याग्रह चालू होता. आमची वर्किंग कमिटी नागपूरला विलयास गेली. ही गोष्ट साहजिकच होती; कारण कोणत्याच गटाचे प्रतिनिधित्व आमच्याकडे नसतां जे वस्तुतः बलिष्ठ पक्ष, त्यांच्यावर कुरघोडी करण्याचा आमचा प्रयत्न चालला होता. आज्ञाभंगाबद्दल गुजरातवर निंदाव्यंजक ठराव आणला तो नापास झाला, तेव्हां राजिनामे देणे क्रमप्राप्तच होतें. राजिनामा दिला तेव्हां सुटलो एकदांचा असं वाटून मला फार आनंद झाला. पक्षोपपक्षांचे राजकरण पाहून मी इतक्या अल्पावधीतच कंटाळून गेलों, आणि प्रमुख काँग्रेस-पुढान्यांचीं कारस्थाने वचून माझ्या मनाला तर धक्काच बसला !

बैठक चालू असतां दासबाबूंनी मी “ भावनाहीन ” आहे असा माझ्यावर शेर मारला, तो यथार्थ होता असे मला वाटते. ज्याच्याशी तुलना करण्यांत येते त्याच्यावर बरेचसे अवलंबून आहे. माझ्या कांहीं मित्रांच्या व सहकाऱ्यांच्या मानानें मी खराच भावनाहीन आहे. पण मला तर नेहमी वाटत असते कीं भावनातिरेकांत, उत्साहाच्या व रागाच्या पुरांत मी पार बुडून अथवा वाहून जात असतो. माझ्या भावनावशतेला लगाम घालण्याची खटपट मी कितीतरी वर्षे चालवली आहे. तरीहि या कामीं मला जें यश आलें आहे तें केवळ दिखाऊ आहे, अशी शका माझ्या मनांत येते.

नाभा संस्थानांतील विष्कंभक

स्वराज्यपक्ष व नाफेरवाले यांच्यांतील रस्सीखेचीत स्वराज्यपक्षाची सरशी होत होती. १९२३ च्या दिल्ली येथील खास अधिवेशनांत स्वराज्यपक्षाचा आणखी एक विजय झाला ह्या काँग्रेसनंतर लगेच मला एक विचित्र प्रसंग अभावितपणें अनुभवावयास सांपडला.

पंजाबांत शिखांचे, विशेषतः अकाली शिखांचे सरकारशी झगडे सुरू होते. धर्मसुधारणेची चळवळ त्यांच्यांत पसरली असून नादान महतांना हुसकून लावून गुरूद्वारांतील घाण काढून टाकण्याचें व प्रार्थनेच्या जागा व त्यांची मिळकत आपल्या ताब्यांत घेण्याचें त्यांनीं ठरविलें होतें. सरकारनें त्यांना आटकाठी केली व झगड्यास तोड लागलें. असहकारितेमुळे उत्पन्न झालेल्या जागृतीतूनच कांहीं अशीं ही गुरूद्वार-चळवळ उद्भवली होती; अकाल्यांची कार्यपद्धतिमुद्धां अहिंसायुक्त सत्याग्रहाची होती. अनेक प्रसंग घडले, पण त्या सर्वांत 'गुरु का बाग' प्रकरण फार प्रसिद्ध आहे. तेथे शॅकडों शिखांनीं-त्यांत पुष्कळसे युद्धकालीन सैनिकहि होते-यत्किंचितहि प्रतिकार न करतां पोलिसांचा अमानुष मार सहन केला! ही अद्भुत चिकाटी व धैर्याची परिसीमा पाहून सर्व देश आश्चर्यानें थक्क झाला. सरकारनें गुरूद्वारसमिति बेकायदा ठरवली. हे भांडण पुढें आणखी काहीं वर्षे चालून शिखांचा विजय झाला. शिखाना काँग्रेसची सहानुभूति होतीच व अकाली चळवळीशीं सारखा संबंध ठेवण्याकरतां अमृतसर येथें काँग्रेसनें एक अधिकारीहि नेमला होता.

मी सांगणार आहे त्या प्रसंगाचा सर्वसामान्य शीख चळवळीशीं फारसा संबंध नाही. परंतु मोठी चळवळ चालू असल्यामुळे हाहि प्रसंग निर्माण झाला. पंजाबांतील नाभा व पतियाळ या शीख संस्थानांच्या अधिपतींत वैयक्तिक वैमनस्य माजलेलें होतें. त्याचा परिणाम असा झाला कीं नाभाच्या महाराजाला ब्रिटिश सरकारकडून पदच्युत करण्यांत आलें, व नाभा संस्थानवर एका ब्रिटिश कारभान्याची नेमणूक झाली. महाराजांच्या पदच्युतीविरुद्ध शिखांनीं नाभा संस्थानांत व बाहेरहि चळवळ सुरू केली. चळवळ चालू असतां नाभा संस्थानांतील जैतो या ठिकाणच्या धार्मिक उत्सवाला नव्या कारभान्यानें बंदी केली. याचा निषेध म्हणून शिखांनीं जैतोकडे जथे पाठविण्यास प्रारंभ केला. जथ्यांना अडवून पोलिस झोडपून काढीत व नंतर अटक करून रस्त्यापासून लांब अतरावर जंगलांत नेऊन त्यांना सोडून देण्यांत

येत असे. मारपिटीचीं वर्णनें मीं वृत्तपत्रांतून वाचलीं होतीं. मी दिल्लीला अस-
तांना नवा जथा निघण्याच्या तयारीत होता व मलाहि तेथें येऊन सर्व गोष्टी समक्ष
पहाव्यात अशा आशयाचें निमंत्रण आले होतें; म्हणून मीं मोठ्या आनंदानें निमंत्रणाचा
स्वीकार केला. ए. टी. गिडवानी व मद्रासचे के. संतानम् हेहि माझ्याबरोबर निघाले.
जथा बहुतेक वाट चालूनच गेला. आम्ही बैलगाडीनें जथ्यापासून थोडें अंतर ठेवून
जात होतो. जैतोला पोंचल्याबरोबर जथ्याला अटकावण्यांत आले व नाभाच्या
हद्दींत पाऊल टाकूं नये आणि हद्दींत आधींच प्रवेश केला असल्यास हुकूमदेखत हद्द
सोडून जावें असा हुकूम माझ्यावर बजावण्यांत आला. तसेच हुकूम गिडवानी व
संतानम् यांच्यावरहि बजावले. आम्ही जथ्यापैकीं लोक नसून प्रेक्षक आहोंत, नाभा
संस्थानचे हुकूम मोडण्याची आमची इच्छा नाही, शिवाय नाभाच्या हद्दींतच आम्ही
उभे असल्यामुळें प्रवेश न करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही; बरें, एकदम हद्द सोडा-
वयाची म्हणजे हवेंत उडून गेलें पाहिजे, तें शक्य कसें होणार ? जैतोहून जाणारी
पुढची गाडी कांहीं तासांनंतर सुटणार असल्यामुळें सध्यां तरी आम्ही आहों तेथेंच
रहावयाचें ठरवलें आहे असें आम्ही पोलिस-अधिकाऱ्याला कळवलें. आम्हांला
लगेच पकडून पोलिस-कोठडींत नेण्यांत आलें, व आम्हांला दूर केल्यावर जथ्याची
नेहमींच्या शिरस्त्याप्रमाणें विल्हेवाट लावण्यांत आली !

सर्व दिवसभर आम्ही कोठडींतच होतो. संध्याकाळीं आम्हांला पार्यी
स्टेशनवर नेण्यांत आलें. सतानम् यांस व मला जोडून हातकड्या घालण्यांत आल्या
होत्या. त्यांचें डावें मनगट माझ्या उजव्या मनगटाशीं जखडलें होतें, व बेड्यांना
जोडलेली सांखळी धरून पोलिस आमच्यापुढें चालला होता. गिडवानीनाहि हात-
कड्यांनीं व सांखळीने बांधून मागून आणण्यांत येत होतें. जैतोच्या रस्त्यांतून
निघालेली आमची ही मिरवणूक पाहून मला सांखळीला बांधलेल्या कुत्र्याची आठवण
झाली. प्रथम आम्ही थोडेसे चिडलों, पण नंतर परिस्थितीतील विनोदाची गोडी
आम्हांला उमगून आली व एकंदरीत तो अनुभव मजेदार वाटला. पण रात्रीं मात्र
मजा वाटली नाही. अर्धी रात्र खच्चून भरलेल्या तिसऱ्या वर्गाच्या डब्यांत व अर्धी
नाभा शहरांतील कोठडींत गेली. दुसऱ्या दिवशीं दुपारीं नाभाच्या तुरुंगांत आम्हांला
डांबीपर्यंत ह्या जोड हातकड्या व अवजड सांखळी आमच्याबरोबर होती.
दुसऱ्याचें सहकार्य असल्याशिवाय कोणालाच हालचाल करतां येत नसे. हा अनुभव
पुन्हां मिळवा अशी कांहीं इच्छा होत नाही !

नाभाच्या तुरुंगांत आम्हां तिघांना अत्यंत कोंदट व गलिच्छ अशी खोली
वेण्यांत आली होती. ती लहान तर होतीच, पण शिवाय तिला ओलहि होती. छप्पर
आमचा हात लागेल इतकें ठेंगणें होतें ! रात्रीं जमिनीवर निजलों कीं मी चाळवून
उठत असें व पाहावें तों एकादी घूस अथवा उंदीर माझ्या तोंडावरून गेलेला असावयाचा !:

दोन-तीन दिवसांनी खटला सुरु होऊन आम्हांला कोर्टात नेण्यांत आलें. न्यायाधीशाला शिक्षणाचा गंधहि नसावा. इंग्लिश तर त्याला येत नव्हतेंच; पण कोर्टाची भाषा म्हणजे उर्दू तरी तो जाणत होतू कीं नाही याची शका आहे. आम्हीं कांहीं अर्ज वगैरे केले तर ते तो सर्व तसेच ठेवी व दुसऱ्या दिवशीं कोणाकडून तरी त्याचें उत्तर लिहून आणी! स्वतःचा बचाव न करण्याची शिस्त अर्गी बाणल्यामुळें बचाव करणें असंभ्यपणाचें आहे अशी समजूतच होऊन बसली होती. तथापि वस्तु-स्थिति निवेदन करणारी व ब्रिटिश कारभार्याच्या आमदानीतील नाभा सस्थानांतील दडेली वर्णन करणारी एक कैफियत मीं कोर्टाला सादर केली.

बाब साथी असूनहि आमचा खटला कित्येक दिवस रें रें करीत चालला होता. इतक्यांत एक निराळेंच प्रकरण उपस्थित झालें. एके दिवशीं कोर्ट संपल्यावर आम्हांला कोर्टांतच थांबवून ठेवण्यांत आलें. सध्याकाळीं सात वाजतां एका दुसऱ्या खोर्लीत आम्हांला नेले. तेथें टेबलापाशीं एक गृहस्थ बसला असून जवळपास कांहीं इतर लोकहि होते. जैतोला आम्हांला ज्यानें अटक केली, तो परिचित पोलिस अधिकारीहि तेथें दिसला. तो उठून उभा राहिला व आमच्यावरील फियाद वाचून दाखवूं लागला. आम्हांला कोठें आणलें आहे व हा काय प्रकार चालू आहे असें मीं विचारातांच ही न्यायकचेरी असून तुमची कटाच्या आरोपासंबंधीं चौकशी सुरु आहे असे उत्तर मिळालें. हा अजिबात निराळ्याच खटला सुरु झाला होता! प्रवेश-मनाईचा हुकूम मोडल्याबद्दल जास्तीत जास्त शिक्षा सहाच महिन्यांची देतां आली असती. ती फार अपुरी वाटल्यामुळें हा अधिक गंभीर स्वरूपाचा खटला भरण्यांत आला असावा; व कटाच्या खटल्याला तिघे पुरत नाहीत असें वाटल्यामुळें चौथा आरोपी पकडून हजर करण्यांत आला असावा! त्याचा आमच्याशीं खरोखरीच कांहीं संबंध नव्हता. जैतोला जातांना जवळच्या एका शेतांत आम्हीं त्याला फक्त पाहिला होता!!

कटाच्या खटल्यासारख्या गंभीर कामांत दाखविण्यांत येत असलेली ही बेपर्वाई पाहून माझ्या आंगच्या वकिली वृत्तीला चांगलाच धक्का बसला. खटला सपशेल खोटाच होता; परंतु जनलज्जेसाठीं तरी कांहीं शिष्टाचार पाळणें अवश्य होतें. आम्हांला खटल्याची मुर्चीच सूचना मिळालेली नाही वगैरे गोष्टी मीं न्यायाधीशाला सांगितल्या. परंतु त्याच्यावर माझ्या म्हणण्याचा कांहींच परिणाम झाला नाही! तेथील रीतच न्यारी होती! बचावासाठीं वकिल द्यावयाचा असेल, तर तो सस्थानांतलाच असला पाहिजे, बाहेरचा चालणार नाही असें सांगण्यांत आलें. रागावून 'तुम्हांला हवें तें करा, आम्ही खटल्यांत भाग घेत नाही' असें आम्हीं सांगून टाकले. परंतु आमच्यासंबंधीं देण्यांत येणारा पुरावा धादांत खोड्यानाड्या माहितीनें इतका भरलेला होता, कीं निश्चयाप्रमाणें वागणें शक्य झालें नाही. साक्षीदारासंबंधीं आमचें म्हणणें थोडक्यात आम्हीं मांडलें. वस्तुस्थितीविषयीं माहिती देणारी जबानीहि आम्हीं कोर्टाला सादर केली.

हे दोन्ही खटले चालू असल्याकारणाने आम्हांला कोर्टात जावे लागे. त्यामुळे तुरुंगांतील गलिच्छ खोलीतून तेवढीच सुटका होत असे. मध्यंतरी कारभान्याच्या चतीने तुरुंगाचे सुपरिंटेंडेंट आमच्याकडे आले व केलेल्या कृत्याबद्दल दिलगिरी प्रदर्शित करून नाभा संस्थानची हद्द सोडून जाऊ असे लेखी लिहून दिल्यास खटला काढून घेण्यांत येईल, असे त्यांनी सांगितले. 'दिलगिरी प्रदर्शित करण्यासारखे आम्ही तरी काही केलेले नाही, संस्थानच्या अधिकाऱ्यांनीच आमची माफी मागितली पाहिजे, लेखी आश्वासन देण्यासहि आम्ही तयार नाही' असे आम्ही उत्तर दिले.

पकडल्यानंतर सुमारे पंधरा दिवसांनी खटल्याचे काम संपले. सरकारी पुरावा संपल्यावर आम्ही आमची लेखी जबाबी सादर केली. त्यानंतर कोर्ट उठले. जरा वेळाने उर्दूत लिहिलेले निकालाचे एक जाडजूड पुडके घेऊन न्यायाधीशाची स्वारी आंत आलेली पाहून आम्ही आश्चर्यचकित झालो. कारण एवढ्या थोड्या वेळांत इतका मजकूर लिहिणे शक्यच नव्हते ! आमची जबाबी मिळण्यापूर्वीच निकाल वगैरे लिहून तयार होता, ही गोष्ट उघडच दिसत होती ! निकाल आम्हांला वाचूनहि दाखविण्यांत आला नाही. नाभा संस्थानचा हुकूम मोडल्याबद्दल सहा महिन्यांची सजा तुम्हांला देण्यांत आली आहे, एवढेच सांगण्यांत आले.

पक्के लक्षांत नाही, पण बहुधा त्याच दिवशी कटाच्या खटल्यांत आम्हांला दीड किंवा दोन वर्षांची शिक्षा देण्यांत आली. ही शिक्षा पहिल्या सहा महिन्यांनंतर भोगा-चयाची होती.

खटला चालू असतां अनेक विचित्र प्रकार घडले व संस्थानी कारभार अथवा ब्रिटिश-अधिकाऱ्यांचा संस्थानांतील कारभार कसा चालतो याची आम्हांला कल्पना आली. सर्व खटला म्हणजे एक प्रहसनच होते ! त्यामुळेच तेथे बातमीदारांना अथवा बाहेरच्या माणसांना येण्याचा मज्जाव असावा. पोलिस इच्छेला येईल त्याप्रमाणे हवा तसा धुडगूस घालीत. न्यायाधीशाचे हुकूमहि ते धाव्यावर बसवीत व तो तेथे जणु काही नाहीच अशा प्रकारे वागत असत ! बिचारा न्यायाधीश हें सर्व निमूटपणे सहन करी. पुष्कळां न्यायाधीशाच्या वतीने मीच पोलिसांना खडसावीत असे ! कधी कधी पोलिस कागदपत्रदेखील जबरदस्तीने हिसकावून घेत व कोर्टांत शिस्त राखण्याचे काम न्यायाधीशाच्या हातून रेटेनासे झाले की आम्हीच काम उरकित असू ! न्यायाधीश मोठ्या बिकट परिस्थितीत सांपडला होता. त्याला पोलिसांचे भय वाटे व आमच्या अटकेचा गवगवा वृत्तपत्रांतून झालेला असल्यामुळे त्याला आमचेहि भय वाटे ! आमच्यासारख्या थोड्याफार प्रसिद्ध लोकांच्या बाबतीत जर हा प्रकार, तर सामान्य व्यक्तींचे हाल कुत्राहि खात नसेल !

हिंदी संस्थानांसंबंधी माझ्या वडिलांना थोडीशी कल्पना आलेली होती. त्यामुळे नाभा येथे मला अटक झाल्याचे ऐकून त्यांना फार काळजी वाटू लागली. फक्त अटकेची बातमी कळली, पण इतर काहीच कळेना. काळजीच्या आवेगांत त्यांनी माझी

माहिती समजावी म्हणून व्हाइसरॉयला सुद्धा तार केली. माझ्या भेटीसाठी नाभाकडे ते यावयास निघाले असता वाटेत अडथळे उत्पन्न करण्यांत आले. परंतु सरतेशेवटी तुसंगांत माझी भेट घेण्याची परवानगी त्यांना देण्यांत आली. जातांना कपिलदेव मालवीय नांवाच्या एका वकील मित्राला खटल्याकडे लक्ष देण्यासाठी त्यांनी तेथे ठेवले. नाभा कोर्टांतल्या थोड्याशा अनुभवाने कपिलदेवांचे कायद्याचे ज्ञान खूपच वाढले असेल ! भर कोर्टांत त्यांच्याजवळचे कांहीं कागद हिसकावून घेण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला !

राज्यकारभाराच्या मागसलेल्या पद्धतीबद्दल व तेथल्या अर्धवट सरजामी रीतिरिवाजांबद्दल बहुतेक हिंदी सस्थानांची ख्याति आहे. एका व्यक्तीची अरेरावी तेथे चालते व त्या व्यक्तीत लायकी अथवा उदारबुद्धि यांचा लवलेशहि सांपडत नाही. लोकविलक्षण अशा गोष्टी सस्थानांतून घडतात; परंतु जगताला त्यांची दाद लागत नाही. या नालायकीमुळे लोकांवरील ओझे एका दृष्टीने थोडे हलके होते; ते असे की तेथील सरकारचे कार्यकारी मंडळ कमकुवत असल्यामुळे अन्याय व दडपशाही यांची चक्रे तितक्या कौशल्याने फिरत नाहीत. अशाने दडपशाहीचा रूळ अधिक सुसह्य होतो असे नव्हे; तर त्याचा अम्मल फार मोठ्या प्रदेशावर चालणे शक्य होत नाही. परंतु हिंदी सस्थानांवर ब्रिटिशांचा प्रत्यक्ष अम्मल सुरू झाला की सर्वच गाडे बदलले. सरजामी पद्धति, अरेरावी, व्यक्तिस्वातंत्र्यावरील व सधस्वातंत्र्यावरील निर्बंध हीं सर्व कायमच राहतात; पण वरचे कार्यकारी मंडळ मात्र अधिक कर्तबगार व बळकट होत जाऊन ह्या अरेरावी कायद्यांचे बंद घट्ट आंबळण्यांत येऊ लागतात. जुनी बंधने व जुन्या पद्धती ब्रिटिश-कारभाराच्या अंमलांत कांहीं दिवसांनी नष्ट होतात हे खरे; कारण सुयंत्र राज्यव्यवस्थेच्या व वाढत्या व्यापाराच्या मार्गांत त्यांची अडगळ ठेऊन चालत नाही. परंतु सुरुवातीला तरी लोकांवर आपली पकड ठाम बसावी म्हणून ते या सर्व बंधनांचा उपयोग करून घेतल्याशिवाय रहात नाहीत.

ह्याचा थोडासा अनुभव मला नाभा येथे घ्यावयास सांपडला. सस्थानावर नेमण्यांत आलेला ब्रिटिश अधिकारी सिव्हिल सर्व्हिसमधला एक नोकर होता, व त्याच्या ह्याती सर्व भमर्याद सत्ता एकवटलेली होती. त्याच्यावर मालक काय तो ब्रिटिश सरकारच. सामान्य हक्क हिरावून घेतांना कायदा सांगण्यांत येई, तो मात्र नाभा संस्थानचा. सरजामी पद्धति व आधुनिक नोकरशाहीचे कर्तबगार यंत्र यांचा हा संयोग जुद्धन आला होता. त्यांत दोन्ही पद्धतीतील दोषांची बेरीज झाली असून, दोन्ही-कडील सवलतीचे मात्र छेद उडाले होते !

खटला संपला व आम्हांला शिक्षाहि झाल्या. आम्ही निकालाच्या नकला मागितल्या. परंतु त्यासाठी अर्ज करा असे सांगण्यांत आले.

संध्याकाळी सुपरिटेंडंटने आम्हांला बोलावून घेतले व कारभारान्याच्या सहीचा

एक हुकूम दाखवला. क्रिमिनल प्रोसीजर कोडच्या आधारे आमच्या शिक्षा तहकूब करण्यांत आल्या होत्या. त्याचबरोबर नाभा सोडून जाण्याचा व परवानगीशिवाय नाभाच्या हद्दीत न येण्याचा हुकूमहि सुपरिंटेंडेंटने आम्हांस दाखवला. या दोन्ही हुकुमांच्या नकला मी मागितल्या; पण त्या मला देण्यांत आल्या नाहीत. अंबालाला जाणारी गाडी थोड्याच वेळांत सुटावयाची होती. ती आम्ही पकडली. तेथून दिल्लीच्या वाटेनें मी अलाहाबादला गेलों.

अलाहाबादला पोहोचल्यावर निकालपत्राच्या व मनाई हुकुमांच्या नकला पाठवण्यासाठीं मी कारभारनाल्या लिहिलें. परंतु त्यानें मान्यता दिली नाही व अद्याप-पर्यंत मला नकला मिळालेल्या नाहीत. माझ्या कल्पनेप्रमाणें त्या शिक्षा अजूनहि अमलांत असतील व ब्रिटिश-सरकाराची अथवा नाभा सरकारची लहर लागेल तेव्हां त्या शिक्षा अमलांतहि आणतां येतील !

आम्हां तिघांना सोडून दिलें खरें; पण कटाच्या खटल्यांतील त्या चवथ्या शीख गृहस्थाची काय अवस्था झाली तें मला कळलें नाही. बहुधा त्याला सोडला नसावा. आम्हांला त्याचें विस्मरण झालें नाही. शक्य ती खटपट आम्ही करून पाहिली. पुढें आम्हांला असें कळलें कीं तो “कोमागाटा मारू” प्रकारणापैकीं एक इसम होता व नुकताच मोठी शिक्षा भोगून सुटून आला होता. अशा माणसाला मोकळा सोडणें पोलिसांना आवडत नाही व कुठल्या तरी खोख्यानाच्या खटल्यांत त्याला ते अडकवून टाकतात !

नाभा-नुरुगांतून येतांना आम्ही तिघेहि एक पाहुणा बरोबर घेऊन आलों. तो म्हणजे विषमज्वराचा जतु ! विषमज्वरानें आम्हां तिघांनाहि पछाडलें. तीन-चार आठवडेपर्यंत मी अथरणावर पडून होतो. माझ्या दोघां मित्रांना मात्र हें दुखणे विशेषच भोवलें.

गिडवानी हे अमृतसरमध्ये काँग्रेसचे प्रतिनिधि म्हणून शीख गुरुद्वार-कमिटीशीं सहकार्य करित होते. कमिटीनें जैतोकडे पांचशें माणसांचा एक खास जथा पाठवला. गिडवानींनीं त्या जथ्याबरोबर प्रेक्षक म्हणून जाण्याचे ठरविलें. नाभाच्या हद्दीत पाऊल टाकण्याची त्यांची मुळीच इच्छा नव्हती. सरहद्दीजवळ पोलिसांनीं जथ्यावर गोळीबार केला व बरीच माणसें मेलीं अथवा जखमी झालीं. घायाळांचे मदतीस गिडवानी हे गेले असतां पोलिसांनीं त्यांच्यावर झडप घालून त्यांना पकडलें. कोर्टांत त्यांच्यावर खटला वगैरे कांहींएक न भरतां जवळ जवळ एक वर्षभर त्यांना तुरुंगांत डांबून ठेवण्यांत आलें व त्यांची प्रकृति फारच ढांसळी तेव्हां त्यांना सोडून दिलें !

गिडवानींना अटक करण्यांत अरेरावीचा कळस झाला असें मला वाटलें. मी पूर्वीच्याच कारभारनाल्या पत्र लिहून गिडवानींना अशा तऱ्हेनें वागवण्याचें कारण काय, असा प्रश्न विचारला. परवानगीशिवाय नाभा संस्थानांत प्रवेश करून कायदा

मोडल्याबद्दल त्यांना अटक करण्यांत आली आहे अशा अर्थाचे उत्तर कारभाऱ्याकडून आले. हे कृत्य बेकायदा आहे, गिडवानींनी मोडलेल्या हुकुमाची नक्कल माझ्याकडे पाठवण्यांत यावी अगर् ती प्रसिद्ध करण्यांत यावी, अशा आशयाचे दुसरे एक पत्र मी पुन्हां त्याच्याकडे पाठविले. पण माझ्या म्हणण्याप्रमाणे वागण्यास तो कबूल झाला नाही. स्वतः नाभा सस्थानांत जावे व गिडवानींना ज्या प्रकारे वागवण्यांत आले त्या प्रकारे मलाहि वागविण्याची सधि कारभाऱ्याला द्यावी, असे मला वाटू लागले. सहकाऱ्याबद्दल निष्ठा दाखवण्याच्या दृष्टीने असे करणे अवरय होते. पण पुष्कळ मित्रांचा विचार निराळा पडला व त्यांनी माझे मन वळविले. आणि मित्रांच्या सल्ल्याची सबब पुढे करून मीहि स्वतःचा कमकुवतपणा झांकून ठेवला ! नाभाच्या तुरुंगांत पुन्हां एकवार जाण्याची माझी इच्छा नव्हती म्हणून मी दूर राहिलों, हेंच खरें. एका सहकाऱ्याला अशा रीतीने आपण एकाकी सोडला ह्याबद्दल मला नेहमी थोडीशी शरम वाटत असते. पण आपण सर्वजण बहुधा शौर्यापेक्षा सावधगिरी बरी याच धोरणाने वागतो ! मीहि तेच धोरण संभाळले !

कोकोनाडा आणि महंमद अल्ली

१९२३ च्या डिसेंबरमध्ये काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन कोकोनाडा येथे भरलें. तेथे मौलाना महंमद अल्ली अध्यक्ष होते. त्यांच्या सवयीप्रमाणे त्यांनी अतिशय लांबलचक असे भाषण केले. परंतु भाषण उद्बोधक होते. मुसलमानांतील राजकीय व जातीय भावनांच्या विकासाचा इतिहास त्यांनी वर्णन केला, व १९०८ साली आगाखान यांच्या नेतृत्वाखाली व्हाइसरॉयच्या भेटीला गेलेल्या ज्या शिष्टमंडळानें मागणी केल्यावरून स्वतंत्र मतदारसंघ मुसलमानांना प्रथमच देण्यांत आले, त्या शिष्टमंडळाची सरकारच्या सांगीवरूनच कशी उभारणी करण्यांत आली होती, तेंहि त्यांनी विशद करून दाखविलें.

माझी इच्छा नसतांहि आपल्या एक वर्षाच्या आमदानीपुरता मी ऑल इंडिया काँग्रेसचा चिटणीस व्हावें असा महंमद अल्लींनी आग्रह धरला. कार्यकारी-पदाची जबाबदारी स्वीकारण्याची माझी इच्छा नव्हती. कारण काँग्रेसचे पुढचे धोरण काय असावें ते माझे मलाच स्पष्ट झालेलें नव्हतें. पण महंमद अल्लीची भीड मला मोडवेना. शिवाय नव्या अध्यक्षाबरोबर जुळतें घेऊन काम करणें माझ्याव्यतिरिक्त दुसऱ्या माणसाला तितकेंसे जमणार नाहीं असें आम्हां दोघांनाहि वाटत होतें. आवडी-निवडीच्या बाबतींत महंमद अल्ली फार घासाघीस करीत. परंतु सुदैवानें त्यांच्या आवडत्या माणसांत माझा समावेश होत असे. आमचा एकमेकांवर लोभ होता व परस्परांच्या मनोवृत्तीहि आम्हांला चांगल्या समजलेल्या होत्या. धर्माच्या टिकाणीं त्यांची आत्यंतिक म्हणजे माझ्या मते तर अधश्रद्धा होती. माझी वृत्ति त्यांच्या अगदीं उलट असे. परंतु त्यांची कळकळ, त्यांचा अमर्याद उत्साह व तीव्र बुद्धिमत्ता यांविषयी मला फार कौतुक वाटत असे. त्यांची विनोदबुद्धि अतिशय तल्लख होती; पण कधी कधी त्यांच्या झोब्याच्या उपहासानें मनें दुखावलीं जात. त्यामुळें अनेक मित्रांना ते मुकले होते. एकादी चुणचुणीत कोटी सुचली कीं ती बोलून दाखवल्या-शिवाय त्यांना राहवत नसे; मग तिचा परिणाम कांहींहि होवो.

सर्व वर्षभर आमचें ठीक जमलें. कांहीं किरकोळ मतभेद होत असत. अॅ. ई. काँ. कमिटीच्या सर्व सभासदांना पत्रें लिहितांना त्यांचीं फक्त नांवें लिहिण्यांत यावीं, मागें अथवा पुढें पदव्या वगैरेंचे भालदार-चोपदार ठेवण्यांत येऊं नयेत असा प्रघात मी पाडला. हिंदुस्थानांत असले उपसर्ग असख्य आहेत. मौलाना, महात्मा,

पंडित, होख, सय्यद, मुनशी, मौलवी आणि अलीकडे श्रीयुत आणि श्री व त्याच-बरोबर मिस्टर आणि एस्क्वायर या पदव्यांचा इतका भरमसाट उपयोग करण्यांत येतो की त्यांना सरसकट चाट देऊन एक नवा पायंडा पाडावा असा माझा बेत होता. पण त्यांत मला यश मिळावयाचें नव्हतें. महंमद अल्लींनीं तावातावानें मला एक तार केली व अध्यक्ष म्हणून असें बजाविलें कीं पूर्वीचीच प्रथा चालवण्यांत यावी, व विशेषतः गांधीजींना लिहितांना महात्मा असाच त्यांचा उल्लेख करण्यांत यावा !

दुसरा नित्य वादविवादाचा विषय म्हणजे सर्व शक्तिमान् ईश्वर. कॉंग्रेसच्या ठरावांत देखील कोठून तरी ईश्वराचा उल्लेख घुसडण्याची महंमद अल्लींना विलक्षण संवय होती. तो उल्लेख प्रार्थनेच्या अथवा कृतज्ञतेच्या स्वरूपाचा असे. मीं अशा वेळीं विरोध केला कीं माझ्या पाखंडीपणाबद्दल ते माझ्यावर ताशेरा झाडीत असत; पण नंतर ते मला म्हणत कीं, “तुमची वरवरची वागणूक कशीहि असली व तुम्हीं कितीहि विरोध दर्शविला, तरी तुमची प्रवृत्ति मुळांत धर्मनिष्ठच आहे ह्याबद्दल मला तरी शका नाही.” अर्थात् ह्या बोलण्यांतील तथ्य धर्माधर्माची आपण जी व्याख्या करूं त्यावर अवलंबून आहे.

धर्मासंबंधीं त्यांच्याबरोबर चर्चा करण्याचें मी टाळीत असें. कारण चर्चेमुळें एकमेकांचीं मनं वैतागून जातील व कदाचित् माझ्या हातून त्यांचें मन दुखावलेहि जाईल अशी मला धास्ती वाटत असे. कोणत्याहि धर्माच्या कट्टर अनुयायाबरोबर या विषयाची चर्चा करणें नेहमींच अवघड होतें. बहुतेक मुसलमानांच्या बाबतींत तर हा विषय अधिकच बिकट होतो. कारण धर्मांनं त्यांना यत्किंचितहि विचारस्वातंत्र्य दिलेलें नाही. वैचारिक दृष्ट्या त्यांच्या धर्मांनं आंखून दिलेला मार्ग धोपट व अरुद असा आहे. तो सोडून कोणीहि सच्च्या मुसलमानानें जातां कामा नये. हिंदू अगदींच नाही तरी थोडे भिन्न आहेत. आचारांच्या बाबतींत ते कर्मठ असतील; अगदीं जुनाट, प्रतिगामी, इतकेंच काय, पण अत्यंत अनिष्ट अशा रूढींनाहि ते उराशीं बाळगून ठेवतील; पण असें असूनहि धर्माविपर्याी अत्यंत पाखंडी मतांची चर्चा ते मोठ्या आनंदानें करावयाला तयार होतील. आधुनिक आर्य समाजिस्टांचा दृष्टिकोण साधारणतः इतका विशाल नसतो असें मला वाटतें. मुसलमानांप्रमाणेंच तेहि आपल्या पंथाच्या सरळ व संकुचित वाटेनें जात असतात. बुद्धिमान् हिंदू लोकांमध्ये तत्त्वज्ञानाची अशी एक परंपराच पडून गेली आहे कीं जिच्यामुळें आचारधर्मांत बदल होत नसला तरी धर्माकडे पाहण्याच्या वैचारिक दृष्टींत फरक पडत जातो. हिंदू समाजांत नांदत असणाऱ्या परस्परविरोधी मतांचा व चालीरीतींचा हा परिणाम असावा. पुष्कळदां असेंहि म्हणण्यांत येतें कीं हिंदुधर्माला रूढार्थानें धर्म म्हणणेंच बरोबर नाही. मतामतांचा गलबला हिंदू धर्मांत असला, तरी त्याच्या अंगची चिकाटी आश्चर्यकारक आहे. त्याच्या अंगीं जीवनशक्ति तरी किती कल्पनातीत आहे, पहा ! जुन्या तत्त्वज्ञानी चार्वाकाप्रमाणें एकादा माणूस उघड उघड निरीश्वरवादी असल्या

तरीहि तो हिंदु धर्मांतून उठून गेला असें म्हणण्याची कोणाची प्राज्ञा नाही. त्याची इच्छा असो वा नसो, हिंदुधर्मानें आपल्या लेंकरांना जणुं कांहीं घट्ट कवटाळून धरलें आहे. मी ब्राह्मण म्हणून जन्मलों, आतां धर्मासंबंधीं अथवा सामाजिक रूढींविषयीं कांहींहि बोललों अगर कसाहि चाललों तरी मी ब्राह्मणच राहणार ! माझ्या नांवामागें कोणत्याहि प्रकारची सन्मानाची उपाधि लावण्यांत येऊं नये असें मला मनापासून कितीहि वाटलें, तरी हिंदी जगता मला पंडित म्हणूनच ओळखणार ! स्वित्झर्लंडात माझी एकदां एका तुर्की विद्वानाशीं गांठ पडली. माझा परिचय करून देणारें एक पत्र मीं त्याला पूर्वीच पाठविलें होतें. त्यांत माझा उल्लेख “ पंडित जवाहर-लाल नेहरू ” असा करण्यांत आला होता. मला पाहून त्याला जरा आश्चर्य वाटलें व त्याची थोडीशी निराशाहि झाली. तो म्हणाला कीं, “ पंडित या पदवीवरून कोणी तशी धार्मिक, विद्वान् व वयातीत असा गृहस्थ आपल्या भेटीला येणार आहे, अशी मीं कल्पना केली होती ! ”

म्हणून महंमद अल्लींनीं व मीं धर्मविषयक वादविवाद करींहि केला नाही. पण गप्प बसण्याचा गुण महंमद अल्लींच्या संग्रहीं नव्हता. आणि कांहीं वर्षांनंतर, बहुधा तें १९२५ किंवा १९२६ साल असावें, हा विषय काढल्यावांचून त्यांना राहवेना ! दिल्लीस त्यांच्या घरीं मी भेटण्यासाठीं गेलों असतां त्यांना उकळी आली; त्या विषयाची आपण चर्चा केलीच पाहिजे असा त्यांनीं आग्रह धरला ! मीं त्यांचें मन वळवण्याचा प्रयत्न केला व आपले दृष्टिकोण अगदीं भिन्न असल्यामुळें एकमेकांच्या विचारावर आपल्या बोलण्याचा कांहींहि परिणाम व्हावयाचा नाही असेहि मी म्हणालों. पण ते बघेनात. “ एकदां चर्चा ही झालीच पाहिजे. तुम्हांला मी कडवा धर्माभिमानी आहे असें वाटत असेल, नाही ? मी तसा नाही हें सिद्धच करून देतो. धर्मा-विषयीं मीं विस्तृत व सखोल अभ्यास केला आहे ” असे म्हणून इस्लामी व ख्रिश्चन धर्मावरील पुस्तकें कपाटें भरभरून त्यांच्याकडे होती तीं त्यांनीं मला दाखविलीं. एच. जी. वेल्सचें “ गॉड दि इन्व्हिजिबल किंग ” हेहि पुस्तक त्यांत होतें. महायुद्ध-काळच्या कित्येक वर्षांच्या स्थानबद्धतेच्या काळांत त्यांनीं कुराणाचें अनेकदां पारायण केलें व त्यावरील सर्व टीका वाचून काढल्या. या अभ्यासावरून त्यांना असें दिसून आलें कीं कुराणांतील शेंकडा ९७ टक्के भाग पूर्णपणें बुद्धीला पटण्यासारखा असून कुराणांत तो नसता तरी त्याचें स्वतंत्र रीत्या समर्थन करतां आलें असतें. बाकीचा शेंकडा ३ टक्के भाग बुद्धीला आपाततः मान्य होण्यासारखा नव्हता. पण शेंकडा ९७ टक्के बरोबर असणारें कुराण उरलेल्या ३ टक्के भागांतहि बरोबर असेल असें म्हणावें, कीं माझी अल्पबुद्धीच बरोबर व कुराण चुकलें असें म्हणावें ? तेव्हां त्यांनीं असा निर्णय केला कीं कुराणच बरोबर असण्याचा संभव अधिक आहे; आणि म्हणून सगळेंच्या सगळेंच कुराण बरोबर आहे हें मत त्यांनीं ग्राह्य धरलें !

ह्या विचारसरणीतील तर्कवाद पटण्यासारखा नसला, तरी विवाद करण्याची

माझी इच्छा नव्हती. कोणीहि पूर्वग्रहरहित व भावनायुक्त अशा अन्तःकरणाने कुराण वाचून पाहिले, तर त्यांतील सत्य त्याला पटेलच पटेल असं महमद अल्लीचें म्हणणें होतें. गांधीजींनीं कुराण लक्षपूर्वक वाचल्याचे मला माहीत आहे व त्यांना ते अर्थात् पटलेंच असले पाहिजे; पण अहकारामुळे ते वाटतें ते जाहीर करीत नाहींत असेहि महमद अल्लीनीं सांगितलें !

अध्यक्षपदाचें एक वर्ष संपल्यावर महंमद अल्ली काँग्रेसपासून दूर सरकले, किंवा त्यांच्या धाटणीनें बोलावण्याचें झाल्यास काँग्रेस त्यांच्यापासून दूर सरकली. पण ही क्रिया फार मदगतीनें झाली व कित्येक वर्षेपर्यंत ते अधिवेशनात व आं. इ. कां. कमिटींत हजर राहून चर्चेत धडाडीने भाग घेत असत. परंतु मतभेदाची फट रुदावत गेली व दुजाभाव वाढतच गेला. कोणाहि एका व्यक्तीला अगर व्यक्तींना त्याबद्दल दोषां ठरवतां येणार नाहीं. देशांतील परिस्थितीचाच तो अपरिहार्य असा परिपाक होता. पण त्यामुळें आमच्यापैकीं पुष्कळांना दुःख झालें. जातीय प्रश्नावर कांहींहि मतभेद असले, तरी राजकीय बाबतींतील मतभेद अगदीं किरकोळ होते. हिंदी स्वातंत्र्याच्या कल्पनेच्या बाबतींत ते एकनिष्ठ राहिले. राजकीय विषयांत एकमत असल्यामुळें जातीय प्रश्नासबधीं त्यांच्याबरोबर कांहींतरी तडजोडीचे बोलणें करतां येत असे. जातिहिताचे कैवरी म्हणून मिरवणाऱ्या प्रतिगाम्यांत व महंमद अल्लींत राजकीय बाबतींत कांहींहि साम्य नव्हतें.

१९२८ सालीं ते युरोपात गेले हें देशाचें दुर्दैव म्हटलें पाहिजे. जातीय प्रश्नाचा गुंता सोडवण्याचा त्या वेळीं फार मोठा प्रयत्न करण्यांत आला व प्रश्न जवळजवळ सुटत आला होता. महंमद अल्ली त्या वेळीं येथें असत, तर एकदर हालचालींना वेगळेंच वळण लागण्याचा संभव होता. पण ते परत येण्यापूर्वीच डाव फिसकटून गेला. अर्थात्च ते येथें आल्यावर विरुद्ध पक्षाला जाऊन सामील झाले.

त्यानंतर दोन वर्षांनीं म्हणजे १९३० सालीं आमच्यापैकीं हजारों लोक कायदे-भगाच्या चळवळींमुळे तुरुंगांत पडले असतां काँग्रेसचा निर्णय न मानतां महंमद अल्ली मडलाकार परिषदेला हजर राहिले. त्यांच्या जाण्यामुळें मला दुःख झाले, आणि त्यांच्या अन्तःकरणांतहि कालवाकालव होत असावी असं त्यांच्या लडन येथील कार्यावरून सिद्ध होण्यासारखें आहे. हिंदुस्थानांत ते परत येते, तर त्यांनीं चळवळींत भाग घेतला असता अशी मला खात्री वाटते. त्यांचें सर्व शरीर पोखरून निघालेलें होते. गेलीं कित्येक वर्षे ते दुखण्याच्या तावडींत गवसले होते. लडनमध्ये गेल्यावर कांहीं तरी साधावें, कांहीं तरी पुरुषार्थाचें काम करावें, अशी प्रचंड तळमळ त्यांना लागून राहिली असल्यामुळें औषधोपचारांची व विश्रांतीची जरूरी असूनहि ते काम करीत राहिले व त्यामुळें त्यांचा मृत्यु आणखी जवळ ओढवला. नैनी तुरुंगांत त्यांच्या मृत्यूची बातमी मीं ऐकली, तेव्हा माझ्या मनावर फार मोठा आघात झाला.

त्यांची सरतेशेवटची भेट लाहोरला १९२९ च्या अधिवेशनांत झाली. माझ्या

अध्यक्षीय भाषणांतील कांहीं भाग त्यांना पसंत पडले नाहीत व त्यांनी त्यांवर जोराची टीका केली. काँग्रेस पुढें निघाली, राजकीय दृष्ट्या ती अधिक लढाऊ बनत चालली याची त्यांना जाणीव होती. लढाऊ वृत्ति त्यांच्या अर्गीहि भरपूर असल्याकारणानें आपण मार्गें कुचवावें व दुसऱ्यांनीं विनीवर मिरवावें हे त्यांच्या वृत्तीला परवडत नसे. त्यांनीं मोठ्या गभीरपणें मला बजावलें, “ हें पहा, जवाहर, मी तुला सूचना देऊन ठेवतो, आत्तांचे हे तुझे सहकारी पुढें तुला एकट्याला सोडून जातील. सकट-काळीं तुला ते सोबत करणार नाहीत. काँग्रेसमधील तुझे स्वतःचेच लोक तुला फांसावर चढवतील. याद राख ! ” किती भीतिप्रद भविष्य आहे हें !

कोकोनाडा-काँग्रेसबद्दल मला विशेष आस्था होती; कारण अखिल भारतीय स्वयंसेवक-सघटनेचा म्हणजे हिंदुस्थानी सेवादलाचा पाया तेथें घालण्यांत आला. तत्पूर्वीहि तुरुंगभरतीच्या व सघटनेच्या कामीं उपयोगी पडतील अशा स्वयंसेवक-दलांची कमतरता नव्हती. पण त्यांच्यामध्ये शिस्तीचा व एकसूत्रीपणाचा अभाव दिमून येत असे. सर्वसामान्यपणें काँग्रेसच्या देखरेखीखालीं राष्ट्रीय कार्ये करणारें सुसघटित असें अखिल भारतीय दल स्थापन करण्याची कल्पना प्रथम डॉ. हर्डीकर यांच्या डोक्यांत आली. या कामीं मीं त्यांना साहाय्य करावे असा त्यांचा आग्रह होता. मलाहि ती कल्पना पसंत पडून मीं त्यांच्या म्हणण्याला आनंदानें स्कार दिला. कोकोनाडा येथें प्रारंभ करण्यांत आला. प्रमुख काँग्रेसवाल्यांनीं सेवादलाच्या कल्पनेला इतका विरोध केलेला पाहून आम्हांला आश्चर्य वाटलें. कोणी म्हणले कीं ही नवी प्रथा घातुक आहे. कारण काँग्रेसमध्ये लष्करी शिक्षणाचा यामुळें शिरकाव होऊन बिनलष्करी पक्षाऐवजीं लष्करी पक्षच सर्व सत्ता बळकावून बसायचा ! इतर कांहींजण अशा विचाराचे होते, कीं वरच्या अधिकाऱ्यांनीं दिलेल्या हुकमाची स्वयंसेवक तामिली करतील, इतकीच शिस्त त्यांना लावण्यांत यावी; बाकीच्या लोकांना, स्वयंसेवकांनीं शिस्तीनें पावले टाकीत गेलें पाहिजे वगैरे गोष्टींचीहि इष्टता पटली नाही. कांहीं लोकांच्या डोक्यांत असा एक विचार होता, कीं कवायती स्वयंसेवक दल उभारणें हें काँग्रेसच्या अहिंसाप्रताशीं विसंगत आहे. शका-कुशांका कांहींहि असल्या, तरी हर्डीकरांनीं काम झटून केलें व कित्येक वर्षे चिकाटीचा प्रयत्न करून कवायती स्वयंसेवक अधिक कर्तबगार असूनहि कसे अनत्याचारी राहूं शकतात, तें सिद्ध करून दाखविलें.

कोकोनाडा येथून परत आल्यावर १९२४ च्या जानेवारींत, अलाहाबाद येथें एक निराव्यच प्रसंग अनुभवावयास मिळाला. माझ्या स्मृतीवर विसंबून मी लिहीत असल्यामुळे तारखा चुकण्याचा संभव आहे. तें कुंभ अथवा अर्ध-कुंभ यात्रेचें साल असावें. कुंभमेळ्यानिमित्त त्रिवेणीस्नान करण्यासाठीं गगेच्या घाटावर यात्रेकरूंची अलोट गर्दी झाली होती. गगेचें मैलभर हंदांचें पात्र हिंवाळ्यांत आटून वाळवंट उघडें पडलें कीं यात्रेकरूंची उतरण्याची सोय त्यावर करतां येते. गगेचा ओघ

नदीच्या पात्रांत अनेक वेळां बदलतो. १९२४ सालीं प्रवाहाचें स्वरूप लक्षांत घेतां त्रिवेणीवर यात्रेकरुंनीं स्नान करणें निःसंशयच धोक्याचें होतें. एकाच वेळीं अमुक इतक्या यात्रेकरुंनीं स्नान करावें वगैरेसारखीं नियंत्रणें घालून व इतर दृष्टींनीं सावधगिरी बाळगून धोका कमी करणें शक्य झालें असतें.

नदींत स्नान करून पुण्य मिळवण्याची मला इच्छा नसल्यामुळें मला ह्या गोष्टींत मन घालण्याचें कारण नव्हतें. परंतु पंडित मालवीय व सरकार यांच्यांत वाद उत्पन्न झाल्याचें मीं वृत्तपत्रांत वाचलें होतें. प्रांतिक सरकारानें हुकूम काढून संगमाच्या जागीं स्नान करण्यास बंदी केली, याला मालवीयांनीं हरकत घेतली. कारण त्या स्थळीं स्नान करणें हा तर मुख्य सुद्धाचा भाग होता. धोका टाळण्यासाठीं प्रयत्न करणें हे सरकारचे काम होतें यांत शका नाहीं. पण नेहमींच्या प्रघाताप्रमाणें लोकांचीं मनं बिथरतील अशा ताठरपणानें अधिकार बजावण्यास सरकारनें सुरवात केली.

यात्रेच्या दिवशीं सकाळींच मेळा पाहण्यासाठीं मी नदीवर गेलों. तेथें असें समजलें कीं त्रिवेणींत स्नान करण्याची परवानगी या अशा अर्थाचा एक निर्वाणीचा व सौम्य खलिता मालवीयजींनीं डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटला पाठविला आहे. मालवीयजी चिडले होते व परिस्थिति गभीर बनली होती. परवानगी नाकरण्यांत आली. मालवीयजींनीं सत्याग्रह करण्याचें ठरवून दोनशें लोकांसह संगमाकडे मोर्चा फिरविला. मीहि एकाएकीं सत्याग्रह्यांना जाऊन मिळालों. सगमाकडे लोकांना जातां येऊं नये म्हणून एक मोठें कंण घालण्यांत आलें होतें. तेथें पोलिसांनीं आम्हांला थोपवलें व आमच्याजवळची शिडी काढून घेण्यांत आली. आम्ही अनत्याचारी सत्याग्रही असल्यामुळें कंणजवळच वाळूंत शांततेनें बसून राहिलों. सगळी सकाळ उलटून दुपारचाहि बराच वेळ गेला. ऊन्हें कडक होत चाललीं होती. वाळू तापत होती व पोटांत कावळे ओरडत होते. शिपायांचें पायदळ व घोडदळ आमच्या दुतर्फा उभें होतें. सैन्यांतील घोडदळहि होतें असें मला वाटतें. आम्ही अधीर झालों. कांहींतरी केलें पाहिजे असें वाटूं लागलें. अधिकारीहि आतुर झाले असावेत. घोडदळाला कांहींतरी हुकूम सुटला. ते घोड्यावर स्वार झाले. मला असें वाटलें कीं ते आमच्यावर हल्ला करून आम्हांला पिटाळून लावणार असावेत. घोडे-स्वारांनीं पाठलाग करून आम्हांला उधळून द्यावें ही कल्पना मला मानवली नाहीं. शिवाय तेथें बसून राहण्याचाहि मला वीट आला होता. म्हणून कंण चहून जावें असें मीं जवळ बसलेल्यांना सुचवले व स्वतः मी वर चढलों देखील. लगेच शेंकडो लोकांनीं तसेंच केलें. कांहींनीं मधले थोडे वांसे उपटून काढले. जाण्यासाठीं वाट पडली. कोणीतरी मला झेंडा आणून दिला, तो मीं कृपणावरच रोंबला. मी तेथेंच बसून होतों, लोक तटबंदीवर चढत होते, घोडेस्वार त्यांना दूर लोटीत होते, अशी मोठी धामधूम उडून राहिली होती. घोडेस्वारांनीं शक्य तों इजा न करतां आपलें काम.

चालवले होते ही गोष्ट कबूल केली पाहिजे. त्या वेळीं क्रांतीच्या काळांतील तटबंदीची मला अंशुक आठवण झाली.

शेवटीं मी पलीकडच्या बाजूला उतरलों व उन्हाचा ताप झालेला असल्यामुळे स्नान करून यावयाचे असें ठरवले. परत येऊन पाहतो तो मालवीयजी व इतर पुष्कळ लोक पूर्वीच्या जागीच बसून राहिलेले पाहून मला आश्चर्य वाटलें; पण आतां सत्याग्रहांच्या व कुंपणाच्या मध्ये घोडेस्वार व शिपाई एकमेकाला खेटून उभे राहिले होते. मीहि मालवीयजींपाशी जाऊन बसलो. मालवीयजींच्या मनांत प्रचंड खळबळ चालू होती असें दिसलें. कांहींतरी जोरदार भावना आवरण्याचा ते प्रयत्न करीत असावेत. इतक्यांत कोणाला कल्पनाहि नसतां अचानकपणें घोडेस्वारांच्या व शिपायांच्या मधून मालवीयजींनीं विलक्षण रीतीनें सुरकांडी मारली ! अशी सुरकांडी मारणें कोणालाहि अवघड होतें. पण मालवीयजींसारख्या वृद्ध व अशक्त माणसानें असले कृत्य करणें ही बेहद्द आश्चर्याचीच गोष्ट होती. आम्हीहि त्यांचें अनुकरण केलें. घोडेस्वारांनीं आम्हांला अडवण्याचा थोडासा प्रयत्न केला, पण जरा वेळानें त्यांनीं तो नाद सोडून दिला.

सरकार कांहीं खटले वगैरे करील अशी अपेक्षा होती. पण मालवीयजींवर खटला भरण्यास सरकार तयार नव्हतें. सरकारनें आम्हांलाहि हात लावला नाहीं. देवमासा सुटला, त्याबरोबर झिंगाही सुटला !

वडील आणि गांधीजी

१९२४ च्या सुरुवातीला गांधीजींच्या जिवावरील दुखण्याची बातमी एका-एकी पसरली. तुरुगांतून त्यांना लगेच रुग्णालयांत नेण्यांत येऊन त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यांत आली. काळजीनें सारा हिंदुस्थान काळवडला होता. श्वासहि न टाकतां भयचकित मनानें आम्ही बातमीकडे डोळे लावून बसलों होतो. संकट निभावून गेले व त्यांच्या भेटीसाठीं जाणाऱ्या लोकांचा लोंढा पुण्याकडे लोटला. ते अद्यापि रुग्णालयांतच असून त्यांच्यावर पहारा होता. पण कांहीं ठराविक मित्रांना भेटण्याची त्यांना परवानगी देण्यात आली होती. वडिलांनीं व मीं त्यांची रुग्णालयांत भेट घेतली.

रुग्णालयांतून त्यांना परत तुरुगांत नेण्यांत आलें नाहीं. त्यांची प्रकृति सुधारत असतांच उरलेली शिक्षा सरकारनें रद्द केली व त्यांना सोडून दिलें. सहा वर्षांच्या शिक्षेपैकीं त्यांनीं दोन वर्षे भोगलीं होती. प्रकृतिस्वास्थ्यासाठीं ते मुंबईशेजारीं जुहू येथें जाऊन राहिले.

आमचें सर्व कुटुंबहि जुहूला गेलें व तेथेंच समुद्रकांठीं एका लहानशा झोपडींत आम्ही राहिलो. तेथे कांहीं आठवडे आमचा मुक्काम होता. कितीतरी दिवसांनीं विश्रंतीचें पोटभर सुख मला घ्यावयास सांपडलें. पोहणें, पळणें व वाळवटांत घोड-दौड करणें यांची होस मीं फेडून घेतली. पण चैनीच्या उद्देशानें आम्ही तेथें राहिलों नव्हतो. गांधीजींबरोबर विचारविनिमय करणें हा आमचा मुख्य उद्देश होता. त्यांना स्वराज्यपक्षीयांची भूमिका समजावून देऊन त्यांची सक्रिय सहानुभूति मिळवतां आली नाहीं, तर निदान त्यांचा आशीर्वाद तरी आपल्या कार्याला मिळवावा, अशी वडिलांची मनीषा होती. माझ्या मनांत घर करून सलत राहिलेल्या कांहीं प्रश्नांच्या बाबतींत त्यांच्याकडून खुलासा करून घ्यावा अशी माझीहि इच्छा होती. त्याचप्रमाणें त्यांचा पुढचा कार्यक्रम मला समजून घ्यावयाचा होता.

गांधीजींचें मन वळवण्याचा अथवा त्यांना आपलें म्हणणें अंशतः तरी पटवून देण्याचा स्वराज्यपक्षीयांचा हेतु जुहू येथें तडीस गेला नाहीं. मोठ्या मित्रत्वाचीं बोलणीं झालीं व वागणूकहि मोठ्या सौजन्याची राहिली. परंतु तडजोड कोणत्याहि प्रकारें होऊं शकली नाहीं. दोघांचींहि मतें भिन्न आहेत, ही गोष्ट मात्र उभयतांना मान्य होऊन त्याप्रमाणें वृत्तपत्रांतून जाहीर करण्यांत आलें.

जुहूहून मीहि निराश होऊनच परतलों. कारण माझ्या एकाहि शंकेचें निरसन गांधीजींना करतां आलें नाहीं. त्यांच्या संवयीप्रमाणें भविष्यकाळांत दूरवर पहावयास अथवा चिरस्वरूपाचा कार्यक्रम आंखून घावयास ते तयार नव्हते. धीमेपणानें जनसेवा करीत असावें, काँग्रेसच्या विधायक व सामाजिक सुधारणाविषयक कार्यक्रमाच्या प्रचाराचें काम करावें, व चढाईच्या कार्यक्रमास अनुकूल अशा वेळेची मार्गप्रतीक्षा करीत रहावे, हें गांधीजींच्या मतें आमचें काम. पण अडचण होती ती अशी, कीं चढाईला प्रारंभ झाल्यावर चौरीचौरासारखा प्रसंग उद्भवून आमचें सर्व गणित विस्कटणार नाहीं कशावरून ? व त्यामुळें आमची प्रगति खुंटेल त्याचे काय ? त्याला त्यांनीं कांहींच उत्तर दिलें नाहीं. ध्येयासंबंधीहि त्यांचा निश्चय झालेला नव्हता. काँग्रेसनें तशी घोषणा केलीच पाहिजे असा आग्रह नसला, तरी आम्ही कोठें चाललों आहोत, त्याची स्पष्ट कल्पना आम्हांला असली पाहिजे असें आमच्यापैकीं पुष्कळांना वाटत होतें. आम्ही स्वातंत्र्य व कांहीं एका मर्यादेपर्यंत समाजपालट यांच्यासाठीं झगडत राहणार आहोंत, कीं त्यापेक्षां बरेंच कमी दर्जाचे ध्येय साध्य होतेंसें दिसलें कीं आमचे पुढारी तडजोड करणार आहेत ? कांहीं महिऱ्यापूर्वीं संयुक्त-प्रांतीय राजकीय परिषदेच्या अध्यक्षीय भाषणांत मीं स्वातंत्र्याचें ध्येय विशेष प्रामुख्यानें पुढें मांडलें होतें. नाभाहून सुटून आल्यावर थोड्याच दिवसांनीं ही परिषद् भरली. तेव्हां नाभाहून आणलेल्या विषमज्वरानें मीं अथरुणावर पडल्या-पडल्याच अध्यक्षीय भाषण लिहून काढलें. मला परिषदेला उपस्थित राहतां आलें नाहीं. पण माझे भाषण मात्र तेथें रुजू झालें.

आमच्यापैकीं कांहींजण स्वातंत्र्याबद्दल अट्टाहास करीत होते, तर आजचे प्रागतिक भिन्न काँग्रेसपासून इतके दूर बाहवत गेले होते, कीं साम्राज्याच्या वैभवाचे व वर्चस्वाचे पवाडे चवाढ्यावर गाऊन दाखवण्यांतच त्यांना धन्यता वाटत होती ! साम्राज्यशाही आमच्या देशबांधवांना पायपुसण्याप्रमाणें वागवीत असे, ह्याची दिक्कत त्यांना वाटली नाहीं. त्यांच्या वसाहतींत आम्ही दास म्हणून राबण्यास तयार असलों तरच ते आम्हांला किनाऱ्यावर पाय ठेवूं देतात, ह्याचेंहि सोरयसुतक त्यांना नव्हतें ! श्री. शास्त्री साम्राज्याचे दूत बनले आणि १९२३ च्या लंडन येथील साम्राज्यपरिषदेत सर तेजबहादुर सप्रूंनीं गर्वभरानें मुक्ताफळें उधळलीं कीं, “ मला मोठ्या अभिमानानें असें म्हणतां येईल, कीं साम्राज्याला साम्राज्यपद प्राप्त करून दिलें तें माझ्या देशानें ! ”

आमच्यांत व प्रागतिकांत जणुं कांहीं सातांसमुद्रांचें अंतर पडलें होतें ! आमचें राहणें निरनिराळ्या जगांत, आमच्या भाषा भिन्नभिन्न, आम्हांला कल्पनाचित्रें दिसत-प्रागतिकांना कर्त्रीकाळीं कल्पनाचित्रें दिसत असतील तर-त्यांतहि दोघांना सामान्य असें कांहींच नव्हतें. अशी परिस्थिती असतां आपल्या तरी ध्येयासंबंधींच्या कल्पना स्पष्ट व निश्चित ठ्हावयास नकोत काय ?

पण असले विचार त्या कार्ळी फार थोड्यांच्या मनांत येत. बहुतेक लोकांना व विशेषतः राष्ट्रीय चळवळींतील लोकांना विचारांतील निःसंदिग्धपणा अप्रिय वाटतो; कारण राष्ट्रीय चळवळ ही स्वभावतःच संदिग्ध व कांहींशी गूढात्म अशी असते. १९२४ च्या सुरुवातीच्या काळांत लोकांचें लक्ष असेंल्लींतील व प्रांतिक कायदेमंडळांतील स्वराज्य-पक्षाकडे लागलें होतें. आंत घुसून विरोध करा, कायदेमंडळें मोडून टाका, वगैरे वीर-घोषणांनंतर हा पक्ष पुढें काय करतो तें पाहण्याची लोकांना उत्कंठा लागून राहिली होती. कांहीं पवित्रे चित्तबेधक झाले. त्या वर्षीचें अंदाजपत्रक असेंल्लींनें फेटाळून लावलें. हिंदी स्वातंत्र्याचा प्रश्न सोडवण्यासाठीं एक मडलाकार परिषद् बोलावण्यांत यावी हा ठरावहि पास झाला. देशबंधु दासांच्या नेतृत्वाखाली बंगाल-कायदेमंडळांनैहि मागण्या धुडकावून लावल्या. पण दोन्ही ठिकाणी सरकारनें अंदाजपत्रकें स्वतःच्या अधिकारांत पास केली व त्यांना कायद्याचें स्वरूप प्राप्त झालें. कांहीं भाषणें झाली, कायदेमंडळांतीळ वातावरण जरा तप्त झालें, स्वराज्यपक्षीयांना क्षणभर विजयोन्मादाचा अनुभव घ्यावयास सांपडला, वृत्तपत्रांत ठळक मथळे झळकले आणि...आणि कांहीं झालें नाहीं! होणार काय? ह्याच डावांची दुसरी फेरी झाली, तिसरी झाली, पण त्यांतली नवाई विदून गेली, भावनाभर ओसरला, आणि अंदाजपत्रकाच्या चिंधड्या व्हावयाच्या व गव्हर्नरानें तें शिफारशीच्या डिकानें चिकटवून खुशाल मंजूर करावयाचें, हा प्रकार जनतेच्या परिचयाचा झाला ! कायदेमंडळांच्या आंत राहून स्वराज्यपक्षाला वापुढची पायरी चढणें शक्य नव्हतें. तें काम बाहेरच करतां येण्यासारखें होतें.

त्या वर्षाच्या अर्धेमध्ये केव्हांतरी ऑ. इ. कॉ. समिति अहमदाबादला भरली होती. बैठक चालू असतां एकाएकी गांधीजी व स्वराजिष्ठ यांच्यांत चांगलीच चकमक झडली व कांहीं हृदयस्पर्शी प्रसंगहि घडून आले. गांधीजींकडूनच प्रकरणाला प्रारंभ झाला. स्वराज्याचें ध्येय व शांततेचा मार्ग ह्या काँग्रेसच्या ध्येयाक्यांना जो मान्यता देईल व चार आणे वर्गणी देईल त्याला इतके दिवस काँग्रेस-सभासद होतां येत असे. गांधीजींनीं या नियमांत मूलगामी फरक सुचवला, तो असा कीं चार आण्यांऐवजीं ज्या व्यक्ती ठराविक लांबीचें सूत देतील त्यांनाच सभासद होतां यावें. मताधिकारावर यामुळें चांगलेंच नियंत्रण पडणार होतें. ऑ. इ. कॉ. समिति हा बदल करण्यास असमर्थ होती. पण घटना आपल्या इच्छेच्या आड येऊं लागली, तर गांधीजी तिची फारच थोडी पर्वा करीत असत. घटनेचा हा उपमर्द पाहून मला संताप आला व चिटणिसाच्या जागेचा राजिनामा मीं कार्यकारी मंडळाला सादर केला. पण दरम्यान कांहीं नवीनच भानगडी उपस्थित झाल्यामुळें मीं राजिनाम्याचा आग्रह धरला नाहीं. गांधीजींच्या ठरावाला ऑ. इ. कॉ. समितींत दासबाबूंनीं व वडिलांनीं जळजळीत विरोध करून शेवटीं आपणाला तो सर्वस्वीं अमान्य आहे हें दर्शविण्यासाठीं मतभोजणीच्या जरा आधीं ते आपल्या बऱ्याच



के. मोतीलाल नेहरू

अनुयायांसह सभागृह सोडून चालते झाले. ठरावविरुद्ध असलेले कांहीं लोक तेथेच बसून होते. ठराव बहुमताने पास झाला खरा, पण तो सरतेशेवटीं मार्गे घेण्यांत आला. स्वराज्यपक्षीयांच्या निष्क्रमणाचा गांधीजींच्या मनावर अतिशय परिणाम झाला आणि दासबाबूंनी व वडिलांनी केलेला निकराचा विरोध त्यांच्या मनाला लागून राहिला. ते भावनाविव्हल झाले होते; अशा वेळीं एका सभासदानें सहजगत्या केलेली टीका त्यांना असह्य होऊन त्यांची सारी हिम्मत खचली ! झालेल्या प्रकारामुळे त्यांना जिव्हारी जखम झाली होती हें उघडच दिसत होतें. कमिटीच्या सभासदांना उद्देशून अत्यंत हृदयस्पर्शीं असें भाषण त्यांनीं केलें. कित्येक सभासदांच्या डोळ्यांतून टिपें पडलीं. मन विरघळून टाकील असा तो देखावा होता ! *

त्या ठरावाला कसून विरोध होईल ही गोष्ट त्यांना माहित असावयास हवी होती. असें असतां त्यांनीं सुताच्या मताचा अत्याग्रह कां धरला ह्याचा उलगडा मला झालेला नाही. खादी वगैरे विधायक कार्यक्रमांवर ज्यांची ध्रुवा असेल, अशा लोकांचाच काँग्रेसमध्ये प्रवेश व्हावा अशी त्यांची इच्छा असावी. म्हणूनच इतरांना हांकून देण्यास अगर त्यांच्यावर शिस्त लादण्यास ते सिद्ध झाले असावेत. पण त्यांच्या बाजूला बहुसंख्या असूनहि त्यांचा निश्चय डळमळला व तडजोडीचें बोलणें त्यांनीं सुरू केलें. नंतरच्या तीन चार महिन्यांत या प्रश्नासंबंधीचीं त्यांचीं मते अनेकवार पालटलेली पाहून मला आश्चर्य वाटलें. अनोळखी मुलुखांत त्यांचें मन भटकत आहे, आपल्या ठिकाणाबद्दल त्यांच्या मनाचा निश्चय झालेला नाही असें पहाणाराला वाटलें असतें. गांधीजींची अशी अवस्था होईल अशी कल्पनाहि करवत

* हा वृत्तान्त मीं तुरुंगांत आठवणीच्या आधारे लिहून काढला होता. त्यांत एक चूक राहून गेल्यामुळे आ. इ. कां. कमिटीच्या बैठकीचें रेखाटलेलें चित्र सदोष झालें आहे. बंगाली क्रांतिकारक गोपीनाथ सहा यांच्याविषयी एक ठराव तेथे मांडण्यांत आला, त्याचें गांधीजींना वाईट वाटलें. ठराव शेवटीं नापास झाला. माझ्या आठवणीप्रमाणें ठरावांत सहांच्या कृत्याबद्दल निषेध व्यक्त केला असला, तरी त्यांच्या हेतूविषयी सहांनुभूति दर्शविण्यांत आली होती. ठरावापेक्षाहि त्यावर झालेल्या भाषणामुळे गांधीजींचें चित्त व्यथित झाले. अहिंसेच्या बाबतींत काँग्रेसमधील अनेक लोक अव्यभिचारी वृत्तीचे नाहींत हे पाहून त्यांना दुःख झालें. त्यासंबंधी 'यंग इंडिया'त ते लिहितात, " ठरावावर झालेली भाषणे, ठरावाचा निकाल, व त्या वेळचे देखावे पाहून माझे डोळे साफ उघडले.....काँग्रेसचें अहिंसामय ध्येय अथवा धोरण याविषयी दाखवण्यांत आलेली बेपर्वाई बघून माझे अन्तःकरण तुटून लागलें. ठरावास दुजोरा देणारे सत्तर प्रतिनिधी काँग्रेसमध्ये असावेत ही गोष्ट मति कुठित करण्यासारखी होती." हा प्रसंग व गांधीजींनी त्यावर केलेली टीका ही अत्यंत उद्बोधक आहेत. अहिंसामत्राला गांधीजी किती महत्त्व देतात व त्याचें खंडन करण्याचा कळत वा नकळत कोणी प्रयत्न केला तर त्यांच्या मनाला ती गोष्ट किती लागून राहते, हें ह्या प्रसंगावरून स्पष्ट होणार आहे. गांधीजींच्या सर्व धोरणाची व कार्याची श्रमरत अहिंसेच्या आधारस्तंभावर उभारलेली होती व तीच स्थिति अद्यापि देखील कायम आहे.

नसे. मला अचंबा वाटला तो याचमुळे. त्यांनी उपस्थित केलेला प्रश्न माझ्या मते तरी फारसा जिव्हाळ्याचा नव्हता. मतदानाचा अधिकार प्राप्त होण्यासाठी श्रमसिद्धतेचा दाखला आवश्यक मानण्यांत यावा हें मत योग्यच होतें. पण ठरावाचें स्वरूप अत्यंत मर्यादित करण्यांत आल्यामुळे मूळ हेतु बाजूला पडत होता.

मी असा निष्कर्ष काढला, कीं अपरिचित वातावरणांतून मार्ग काढावयाचा असल्यामुळे गांधीजी अडखळत आहेत. अहिंसात्मक प्रत्यक्ष प्रतिकाराच्या खास शाखांत ते विनजोड होते. त्यांची पावलें त्या क्षेत्रांत स्वाभाविक प्रेरणेनेंच अचूक पडत जात. जनतेत समाजसुधारणेचें कार्य गाजावाजा न करतां स्वतः करण्याच्या व इतरांकरवीं करून घेण्याच्या कार्मीहि त्यांचा हातखंड होता. पूर्ण शांति आणि उघड युद्ध हीं दोन टोकेच त्यांना समजत. मन्थतरीचे कार्यक्रम त्यांना उमगत नसत. कायदेमंडळांच्या आंत चालगारा स्वराज्यपक्षीयांच्या झगड्याचा व विरोधाचा कार्यक्रम पाहून त्यांना दुरूप वाटला नाहीं. ते म्हणत, कायदेमंडळांत जावयाचे तर हितप्रद कायदे पास करून घेण्यासाठीं सरकारबरोबर सहकार्य करण्याची बुद्धि ठेवून जा, विरोधासाठीं आंत जाऊ नका. सहकार्य करावयाचे नसेल, तर बाहेरच रहा. स्वराज्यपक्षाची भूमिका या दोहोर्पेकीं कोणत्याच स्वरूपाची नसल्यामुळे त्यांच्याबरोबर वागतांना गांधीजींना सांकडें पडत असावे

सरतेशेवटीं त्यांच्याबरोबर गांधीजींनीं जमवून घेतले. मुत्ताची वर्गणी ऐच्छिक करण्यांत आली, आणि चार आण्याचा मताधिकार कायमच राहिला. स्वराज्यपक्षानें कायदेमंडळांत केलेल्या कामगिरीबद्दल त्याची त्यांनीं पाठ थोपटली, पण ते स्वतः मात्र दूर राहिले त्यांनीं राजकारणसन्यास घेतला अशीहि विधाने करण्यांत येऊ लागली. सरकारची समजूत अशी झाली कीं त्यांची लोकप्रियता घटली असून त्यांच्यात आतां कांहीं राम उरला नाहीं, ते मागे पडले, आतां दास-नेहरू यांच्या हातीं राजकारणाचीं सूत्रें आलीं आहेत! गेल्या पंधरा वर्षांत कमी-जास्त फरकानें असल्या टीका अनेकवार झालेल्या आहेत व त्यांच्यावरून एवढेंच सिद्ध झालें आहे, कीं हिंदी जनतेच्या भावनांचें सरकारला काडीमात्रहि ज्ञान नाहीं. हिंदी राजकीय क्षेत्रांत गांधीजींनीं पाऊल टाकल्यापासून त्यांच्या लोकप्रियतेला कृष्णपक्ष असा माहितीच नाहीं. ती सारखी वाढतेच आहे, व तिची वाढ अद्यापि खुटलेली नाहीं. त्यांच्या इच्छेबद्दल कुम जनता वागत नसेल; कारण मनुष्यप्राणी स्वभावतःच दुबळ्या आहे. पण त्यांच्याविषयीं जनतेच्या मनांत अलोट प्रेम वसत आहे खास. परिस्थिति अनुकूल मिळाली कीं जनतेच्या प्रचंड चळवळी उचल खातात; इतर वेळीं लोकसमुदाय गप्प भुई धरून पडून राहतो. पुढारी झाला म्हणून जादुगाराप्रमाणें धुळींतून चळवळी निर्माण करणे त्यालाहि शक्य होत नसतें. परिस्थिति पोषक दिसली कीं तिचा फायदा तो करून घेतो; तसा फायदा घेतां यावा अशी जग्यत सिद्धता करून ठेवतो; पण परिस्थितीच मुळ्यसकट तयार करूं न्हटलें तर ते जमणार नाहीं.

गांधीजींबद्दलच्या बुद्धिमान् वर्गांतल्या लोकप्रियतेला भरती-ओहोटी येत असते हें मात्र खरें. उत्साहाचा पूर चढत असला कीं ते त्यांच्या मागोमाग जातात व अपरिहार्य अशी प्रतिक्रिया सुरू झाली कीं टीकाहि करूं लागतात ! तरीहि त्यांच्यापैकीं बहुसंख्य लोक त्यांच्या पुढें आदराने लॉन होतातच. कदाचित् पुढें दुसरा कोणताहि परिणामकारक कार्यक्रम नसल्यामुळे देखील असं होत असेल. नेमस्तपक्ष व त्यांचेच सवर्गीय असे प्रतिसहकार वर्गरे सारखे पक्ष जमेस धरण्याचें कारण नाही; आधुनिक जगांत दहशतवाद्यांचा पक्ष निष्फळ व जीर्ण समजण्यांत येत असल्यामुळें त्यांचाहि विचारकर्तव्य नाही. समाजवादी कार्यक्रमाकडे वळावे, तर त्याचा प्रचार आतांपर्यंत तरी फारच अल्प झालेला आहे, व काँग्रेससमर्थल्या वरिष्ठवर्गीय सभासदांना त्या वादाचा मोठा वाऊ वाटत असतो.

१९२४ मध्ये काहीं काळ खंड पडल्यानंतर पुन्हां वडिलांची व गांधीजींची दिलजमाई होऊन त्यांचे सवंग अधिकच दृढ झाले. त्यांच्यामध्ये कितीहि मतभेद असला, तरी एकमेकांविषयी परस्परान्या मनांत आत्यंतिक आदर व आपलेपणा वसत होता. काय म्हणून त्यांना इतका आदर वाटे ? गांधीजींचे निवडक लेख “ विचार-प्रवाह ” या नांवानें संग्रहित करण्यांत आले होते, त्या पुस्तकाला वडिलांनीं लिहिलेल्या प्रस्तावनेवरून या प्रश्नाचा किंचित् उलगडा होतो. ते म्हणतात:—

“ सतांबद्दल व अतिमानवांबद्दल मीं पुष्कळ आख्यायिका ऐकल्या आहेत; पण त्यांची भेट होण्याचे भाग्य मला लाभलेलें नाही, व ते अस्तित्वांत असतील कीं नाही याविषयी देखील मला शकाच आहे हें कबूल केलें पाहिजे. कर्तव्यगार माणसें व पुरुषार्थ यांच्यावर मात्र माझा विश्वास आहे. या पुस्तकांत ग्रथित झालेले ‘ विचार-प्रवाह ’ एका मनुष्याच्या अन्तःकरणांत उदित झालेले आहेत व त्यांच्यामध्ये पुरुषार्थाचें पाणी खळाळत आहे. मानवी स्वभावाला भूषणभूत झालेल्या दोन भावना-विशेषांचा—श्रद्धा व सामर्थ्य यांचा—आविष्कार त्यांत पहावयास सांपडतो.

“ श्रद्धाहीन व सामर्थ्यहीन माणसें असा प्रश्न विचारतात कीं ‘ या सर्वांचा परिणाम काय होणार ? ’ ‘ मेलो तर स्वर्ग, जितलो तर राज्य ’ ह्या उत्तरानें त्यांचे समाधान होणार नाही...परंतु अविचल श्रद्धेच्या व अजिंक्य सामर्थ्याच्या बुरुजावर पाय रोवून उभी राहिलेली एक विनयनम्र व्यक्ति मातृभूमीसाठीं अवश्य करावयास लागणाऱ्या त्यागाचा व भोगावयस लागणाऱ्या क्लेशाचा सदेश आपल्या देशबांधवाना ऐकवीत आहे, व त्या सदेशाचे पडसाद लाखों अन्तःकरणांत घुमत-उमटत आहेत..... ”

प्रस्तावनेचा शेवट त्यांनीं स्वित्झर्नच्या खालील ओळींनीं केलेला आहे :—

“ परिस्थितीवर हुकुमत ज्यांची असे थोर मोहरे

नसति का अमच्या बाजस बरं..... ”

त्यांना प्रामुख्याने हीच गोष्ट सांगायची होती कीं सन्त अथवा महात्मा म्हणून नव्हे, तर थोर पुरुष म्हणून आपणाला गांधीजीबद्दल आदर वाटतो. उन्नत व कणखर अशी त्यांची स्वतःची वृत्ति असल्यामुळे गांधीजींच्या कणखर व तेजस्वी वृत्तीचें त्यांना कौतुक वाटत असे. या दुबळ्या शरीराच्या माणसाचें मन पोलादासारखे आहे, कितीहि मोठ्या शारीरिक शक्तीला न जुमानणाऱ्या काळवथरी दगडाप्रमाणे ते घट्ट आहे हे उघड दिसत होतें. दुसऱ्यावर छाप बसवणारी त्यांची मुद्रा नसली, पंचा नेसलेल्या ह्या व्यक्तीचे बाकीचें शरीर उघडेंच असलें, तरी त्यांच्यांत असे कांहीं ऐश्वर्य व राजतेज होतें, कीं दुसऱ्याला नम्र व्हावेंसेंच वाटावें ! जाणूनवुजून अंगी लहानपणा व नम्रता आणलेली असली तरी अधिकार व सामर्थ्य देखील त्यांच्यापाशीं भरपूर होतें व त्यांना या गोष्टींची जाणीवहि होता; अधून मधून अरेरावी गाजवून ते असे हुकूम सोडीत कीं त्यांची तामिली करणे भाग पडावें. आपल्या शांत व गंभीर डोळ्यांनीं ते दुसऱ्याला जागच्या जागीं खिळवून टाकीत व त्याच्या मनाचा अगदीं हळूच ठाव घेऊन येत. त्यांचा स्पष्ट व मद आवाज अतःकरणापर्यंत जाऊन भिडत असे व तेथें भावनांचीं उत्तरें उचवळूं लागत. श्रोता एक असो कीं हजार असोत, त्यांचा गोडवा आणि त्यांची आकर्षणशक्ति याचा परिणाम हट्टकून होई व प्रत्येकाला ते आपल्याशींच बोलत आहेत असें वाटूं लागे. मनाची अथवा वृद्धीची खात्री पटल्यामुळें ही तादान्म्यता साधत असे, असें नव्हे. तथापि भावना आळविण्याकडेहि ते अजिबात दुर्लक्ष करीत, असें म्हणतां येणार नाहीं. हा ' वशीकरणा ' चा प्रयोग वक्तृत्वाच्या बळावर अगर वाग्जालाचे तलम तत् पसरून ते सिद्ध करीत नसत. त्यांची भाषा नेहमींच साधी व मुद्देसूद असावयाची. तींत सहमा फालतू शब्द आढळावयाचा नाही. त्या पुरुषाची निस्सीम तळमळ आणि प्रभावी व्यक्तित्व यांच्या योगानेंच मनावर पगडा बसे. त्यांच्याकडे पाहिलें कीं यांच्या अंगीं अचाट सुप्त सामर्थ्य आहे असें वाटावें. त्यांच्या सभोवार परपरेची जी एक प्रभावळ तयार झाली होती, तिचाहि कदाचित् अनुकूल वातावरण निर्माण करण्याच्या कामीं उपयोग होत असेल. ज्याला ही परपरा त्रऊक नाहीं अगर त्या वातावरणाशीं जो समरस झालेला नाही त्याच्यावर ह्या मोहिनीचा परिणाम झाला नसता; निदान तितक्या प्रमाणांत झाला नसता. तथापि गांधीजींची विलक्षण हातोटी आहे ती अशी कीं आपल्या विपक्षीयांनाहि ते आपलेसे करून टाकतात, किमानपक्षीं त्यांचें उपसलेलें शस्त्र तरी त्यांस खालीं ठेवावयास लावितात.

मनुष्यनिर्मित वस्तूंमधील सौंदर्य अथवा कला पारखण्याची शक्ति गांधीजींच्या अंगीं फारच थोडी होती. नैसर्गिक सौंदर्याचें मात्र ते कौतुक करीत. ताजमहाल म्हणजे जबरदस्तीनें राबवण्यांत आलेल्या मजुरांच्या घामाचें घनीभूत स्वरूप, याहून त्याची मातब्बरी नाहीं असें त्यांना वाटे. त्यांची सुबासाबद्दलची अभिरुचीहि फार माफक असे. तथापि जीवनकलेचें तत्र त्यांनीं आपल्या परीं हुडकून काढलें

होतें व आपल्या जीवनाला एकाद्या कलाकृतीची प्रमाणबद्धताहि प्राप्त करून दिली होती. त्यांची प्रत्येक हालचाल अर्थपूर्ण व निर्दोष अशी असे व त्यांत एक विशिष्ट चारुता प्रत्ययास येई. खडबडीतपणाचा, तीक्ष्णपणाचा लवळेशहि त्यांच्यापार्शी नव्हता. मध्यमवर्गांत भरपेठ सांपडणाऱ्या हीन व सवग अभिरुचीचा मागमूसहि त्यांच्या अंगी दिसत नसे. मनःशांतीचा जो दिवा त्यांना गवसला, त्याच्या दिव्य तेजाची पखरण त्यांनी इतरांवर केली व त्याच्या उजेडानें उजळलेल्या आयुष्याच्या नागमोडी मार्गावर मोठ्या निश्चयानें व निर्भयतेनें ते आपलीं पावलें टाकीत राहिले.

माझ्या वडिलांची स्थिति किती भिन्न होती ! पण त्यांच्याहि अंगी व्यक्ति-मत्तेच्या सामर्थ्याची आणि अन्तःकरणाच्या ऐश्वर्याची कळा होतीच. स्वित्स्वर्नच्या त्यांनी उद्धृत केलेल्या काव्यपंक्ती त्यांनाहि लागू पडल्या असल्या. कोणत्याहि समारंभास ते उपस्थित असले कीं त्यांतलें प्रमुख स्थान त्यांच्याकडे यावयाचेंच. एका प्रसिद्ध इंग्रज न्यायाधीशानें पुढें असे उद्गार काढले कीं भोजनप्रसंगी टेबलाच्या कोठल्याहि वाजूला ते वसलेले असोत, तीच टेबलाची (म्ह. पत्नीची) मुख्य वाजू व्हावयाची ! त्यांच्या अंगी नम्रता नव्हती, सौम्यपणाहि नव्हता. आपल्याहून भिन्न मताच्या लोकांना गांधीजी सामोपचारानें वागवित तसे वडिलांनीं कधीं केलें नाहीं. जाणूनबुजून ते चढेलवृत्तीनें वागत, त्यामुळें त्यांच्याविषयीं आत्यंतिक निष्ठा अथवा आत्यंतिक वैरभाव निर्माण होत असे. त्यांच्या बाबतीत तटस्थवृत्ति स्वीकारणें शक्यच नव्हते. त्यांच्यावर एक लोभ तरी करावा अथवा त्यांच्याशीं वैर तरी साधावें ! रुद कपाळ, घट्ट मिटलेले ओंठ आणि करारीपणाची निदर्शक अशी हनुवटी यांनीं युक्त असा त्यांचा चेहरा इटलींतील वस्तुसंग्रहालयांत ठेवलेल्या रोमन सम्राटांच्या चेहऱ्या-प्रमाणें दिसत असे. त्यांचा फोटो पाहिल्यावर इटलींतील आमच्या कित्येक मित्रांनीं या रूपसाम्याचा निर्देशहि केला. विशेषेंकरून वृद्धापकाळीं चकचकीत पांढऱ्या शुभ्र केसांचा थर सर्व डोक्यावर पसरल्यावर-माझ्याप्रमाणें त्यांना टक्कल पडले नव्हतें-त्यांच्या ठिकाणीं जी एक भव्यता व आचारगौरव दृग्गोचर होई, तो हल्लींच्या जगांत दुर्मीळ होत चालला आहे. कदाचित् माझ्या मनांत त्यांच्याविषयीं पक्षपात असल, पण दुबळेपणानें व क्षुद्रतेनें बुजबुजलेल्या या जगांत त्यांची धीरोदात्त मूर्ति डोळ्यांना न दिसल्यामुळे मला चुकल्याचुकल्यासारखे होते, त्याला मी काय करूं ? तसा आचारगौरव व तशी धीरवृत्ति दृष्टीस पडेल का म्हणून मी चोर्हीकडे पहात असतो; पण व्यर्थ !

स्वराज्यपक्षाशीं झगडे चालू असतां १९२४ सालीं गांधीजींना मीं वडिलांचें एक छायाचित्र दाखवलें. त्या चित्राच्या वेळीं वडिलांनीं मिशा काढलेल्या होत्या. पण गांधीजींनीं त्यांना पाहिलें होतें तें रुबाबदार मिशांसह. छायाचित्र पाहतांच त्यांना प्फार आश्चर्य वाटलें व त्या चित्राकडे ते किती तरी वेळ पहात राहिले ! मिशा नाहींशा झाल्यामुळे तोंडाचा व हनुवटीचा कणखरपणा स्पष्ट दिसून येत होता. थोड्या

रुक्षतेने हंसून गांधीजी म्हणाले, “ कसल्या प्रतिस्पर्ध्यांशीं दोन हात करावयाचे आहेत, ते मला आतां उमगलें ! ” टोळ्यांमुळे व हंसतमुख चेहऱ्यामुळे त्यांची उग्र मुद्रा जराशी सौम्य भासत असली, तरी केव्हां केव्हां त्यांच्या टोळ्यांत दाहक तेज दिसून येई.

मासा पणण्यांत वावरतो तितक्या सहजतेनें वडील असेंल्लींत वागत असत. त्यांच्या कायदेशीर व रादनशीर बुद्धीला कायदेमट्ट्याची हवा मानवे. सत्याग्रह व त्यांतून उद्भवणाऱ्या प्रश्नांतील मसक्या त्यांना सपूर्णपणे कळत नसत, पण कायदेमडळांतील डाव-प्रतिडाव त्यांना चांगले अवगत होते. आपल्या पक्षांत ते कटक शिस्त राखीत व इतर पक्षाचे व व्यक्तींचे मन वळवून ते प्रसर्गी साहाय्यहि मिळवीत असत. पण लवकरच पुढे पक्षातील लोकांनीं व भानगडी उपस्थित केल्या. प्रारंभी प्रारंभी स्वराज्यपक्षाला नाफेरवाल्यांशीं झगटावे लागत होतें, तेव्हां कित्येक अनिष्ट माणसें पक्षाची शक्ति वाटावी म्हणून काँग्रेसमध्ये सामील करून घेण्यांत आली ! पुढें निवडणुकी आल्या, त्यांच्यासाठीं पैशाची गरज होती. ते श्रीमतांकडूनच घेणार. त्यांना राजी गमण्यासाठीं काहीं धनिकांना स्वराज्यपक्षातर्फे निवडणुकीस उभे रहाण्याची विनंति करण्यांत आली. सर स्टॅफर्ड क्रिसनें एका अमेरिकन समाजवाद्याचें वाक्य उद्धृत केलें आहे, तो म्हणतो: “ राजकारण ही एक नाजुक कला आहे. त्यांत गरिवांकडून मते व श्रीमतांकडून पैसे मिळवावे लागतात व त्यासाठीं दोघांनाहि अर्शी आश्वासनें द्यावी लागतात, कीं आम्ही तुमचें दोघांचेहि परस्पर्गापासून रक्षण करूं ! ”

या लोकांमुळे प्रथमपासूनच पक्ष कमजोर बनला. कायदेमट्ट्यांत दररोज दुसऱ्या नेमस्त गटांशीं मिळतें घेणे आवश्यक होऊन बसले. कितीहि कठवी वृत्ति व तत्त्वनिष्ठा अमली, तरी ती अशा परिस्थितींत फार कळ शाबुत राहणें शक्य नाहीं. हळू हळू पक्षाच्या कडेपणांत व शिस्तींत घळ पडून संघिसाधू आणि कमजोर लोक शोफारू लागले. उच्चाधिकार वर्गेंची लालूच नजरेस पडल्यावर पक्षांतल्या लेख्या-पेच्या सभासदांचीं मनें गडबडूं लागलीं. वडिलांना बगलेत मारण्याचीच खोटी होती. त्यांच्या अगचें कर्तृत्व, त्यांची मुत्सद्देगिरी आणि गोड युक्तिवाद यांची स्तुति होऊं लागली. बाजारपेठेतल्या व युद्धक्षेत्रावरील धुळीनें भरलेल्या वातावरणातून सर्वस्वी निराळें असें सुखमय व अभिलषणीय असें वातावरण त्यांच्या भोवतीं तयार करण्यांत आलें.

स्वराज्यपक्षाचा पीळ ढिला पडत चालला, माळेतला एक एक मणी ओघळून जाऊ लागला. “ सडका अवयव कापून काढण्याची ” भाषा माझे वडील गर्जन व कडाडून बोलले. पण सडका अवयव आपण होऊनच गळून पडण्याच्या तयारींत असल्यावर या भाषेची भीति वाटणार कोणाला ? कांहीं स्वराज्यपक्षीय मंत्री झाले, कांहींजण प्रांतिक सरकारच्या कार्यकारी-मंडळांत गेले, कांहींजणांनीं एक सवता सुभा थाटून ते स्वतःला प्रतिसहकारवादी म्हणवून घेऊं लागले. सर्वस्वी भिन्न

परिस्थितीत लोकमान्य टिळकांनी हा शब्दप्रयोग उपयोगांत आणला होता. त्याचा नवा अर्थ सधि आली की नोकरी परकरा व त्यांतच समाधान माना, असा करण्यांत आला! या फाटाफुटीनंतरहि स्वराज्यपक्ष चालू राहिला; पण झालेल्या प्रकारामुळे दासभावना व वडिलांना थोडासा विषाद वाटला. कायदेमंडळांतील निष्फळ कार्याचाहि त्यांना कटाळा आला होता. त्यांतच वाढत्या हिंदु-मुसलमानांच्या तेंढीची भर पडली. उत्तर हिंदुस्थानांत ही तेंढ वाढत होती व कोठें कोठें दगेहि होऊं लागले होते.

१९२१ सालीं आमच्यावरोबर जे काँग्रेसवाले तुरुंगांत होते, त्यांच्यापैकीं आतां कोणी दिवाणपदावर, तर कोणी दुसऱ्या एकाद्या उच्च पदावर आरूढ झाले होते! १९२१ सालीं ज्या सरकारने आमहांला बेकायदा ठरविलें व तुरुंगांत कोंडलें, त्यांत पूर्वीं काँग्रेसवाले असलेल्या कांहीं प्रागतिक वधूंचा समावेश झालेला असल्यामुळें मनाला समाधान वाटत असे. यापुढें तर काय विचारूच नका! निदान कांहीं प्रांतांत तरी आमचेच सहकारी आमहांला बेकायदा ठरवून तुरुंग दाखवणार होते. मग अधिकच समाधान कां होणार नाहीं? प्रागतिकापेक्षां हे नवे दिवाण व कार्यकारी-मंडळांचे सभासद या कार्मी किती तरी कर्तव्यगार ठरले असते! आमच्यांतल्या भेदान्या जागा त्यांना पूर्ण माहीत होत्या. त्याचा उपयोग कसा करून घ्यावा, आमच्या पद्धती कोणत्या, त्यांचेहि त्यांना ज्ञान होते. जनसमुदाय व जनसमुदायाच्या भावना यांचा त्यांना परिचय झालेला होता. बाजू बदलण्यापूर्वीं नाझी लोकांप्रमाणें क्रान्तिकारक चळवळी तोलण्याचा त्यांनीं प्रयत्न करून पाहिलेला असल्यामुळें त्या ज्ञानाच्या जोरावर अननुभवी प्रागतिक दिवाणांहून अधिक यशस्वी रीतीने आपल्या जुन्या काँग्रेस सहकाऱ्यांना झोडपून काढणे त्यांना शक्य झाले असतें!

१९२४ च्या डिसेंबरांत वेळगांव येथे जे काँग्रेस-अधिवेशन भरले, त्याचे गांधोजी अध्यक्ष होते. गेलीं कित्येक वर्षे काँग्रेसचे महाअक्ष बनून राहिलेल्या गांधीजींना काँग्रेसचे अध्यक्ष करणें म्हणजे थोडा विडवनाचाच प्रकार होता! त्यांचे अध्यक्षीय भाषण मला आवडलें नाहीं. मला तें मुळींच स्फूर्तिदायक वाटलें नाहीं. गांधीजींनीं सांगितल्यावरून नव्या वर्षासाठीं ऑ. इ. कां. कमिटीच्या चिटणीसाच्या जागीं माझी निवड झाली. मी म्हणजे काँग्रेसचा मिराशी चिटणीस वनत चाललो होतो! माझ्या इच्छेची कोणी पर्वाच करीत नसे!

माझ्या वडिलांना १९२५ च्या उन्हाळ्यांत बरें वाटेनासें झालें व त्यांच्या दम्याच्या विकारानेंहि त्याच वेळीं उच्च खाली. हिमालयांत डलहौसी येथें ते सहकुटुंब गेले होते. थोड्याच काळाने मीहि त्यांना जाऊन मिळालो. डलहौसी ते छत्रापूरत आम्हीं एक लहानशी सफर केली. छत्रा येथे आम्ही पोहोचलो तेव्हां जून महिना चालू होता. उोगरमाळांतील वाट चालल्यामुळें आम्ही थकून गेलों

होतो. इतक्यांत एक तार येऊन थडकली व चित्तरंजन दास इहलोक सोडून गेल्याची बातमी आम्हांला मिळाली ! दुःखानें चूर होऊन वडील किती वेळ तरी भगर्दी स्तब्ध बसून राहिले होते. तो आघात त्यांच्या मर्मी बसला. त्यांना इतकें दुःख झालेलें मीं क्वचित् पाहिलें असेन. सर्व मित्रांहून जिवाभावाचा झालेला मित्र एकाएकीं परलोकीं चालता झाला व सर्व जबाबदारी त्यांच्या एकट्याच्या शिरावर येऊन पडली. जबाबदारी गेले कांहीं दिवस वाढतच चालली होती आणि दासबाबू व वडील दोघेहि जबाबदारीच्या ओझ्यामुळें व पक्षांतील लोकांच्या कमकुवतपणामुळें रंजीस आले होते. फरिद-पूर परिषदेंत केलेल्या शेवटच्या भाषणांत दासबाबूंच्या मनांतील विषण्णतेची छाया स्पष्ट दिसून येते.

दुसऱ्या दिवशीं सकाळीं आम्ही छंदाहून निघालों, व डोंगर ओलांडून उलहौसी येथें पोहोंचलों. तेथून मोटरीने लॉब अंतरावरचें स्टेशन, तेथून अलाहाबाद व नंतर कलकत्ता !

जातिनिष्ठेचें थैमान !

नाभा-तुरुंगांतून परत आल्यानतरचा माझा आजार म्हणजे एक नवीनच अनुभव होता. आजारानें पछाडलें अथवा अशक्तता वाटू लागली म्हणून अंधरुणावर पडून राहण्याचा मला अभ्यास नव्हता. माझ्या निकोप प्रकृतीचा मला जरासा अभिमान वाटे आणि आपल्याकडे प्रकृतीच्या बाबतीत फाजिल चोजले करण्याचा जो प्रघात आहे, तो मला बिलकूल पसत नसे. तरुण वय व दणकट प्रकृति यांच्या साहाय्यानें मी आजारांतून सहीसलामत पार पडलो; पण सकटाचा काळ उलटून गेल्यावर अशक्तपणामुळें किती तरी दिवस माझें अथरुण सुटलें नाहीं. प्रकृति मुंगीच्या पावलांनें सुधारत होती. या काळांत भोवतालच्या जगापासून व दैनंदिन कामापासून आपण अलग झाल्याची अननुभूत भावना मनांत उद्भवली. सर्व वस्तुजाताकडे दूर उभा राहून मी जणुं कांहीं पाहत होतो ! झाडांच्या खिचाटांतून मी बाहेर पडलों असून सर्व अरुष्य माझ्या डोळ्यांना आतां एकसमयावच्छेदेकरून दिसत आहे असें वाटलें. माझे मन निवळत होतें, व पूर्वीपेक्षा अधिक शांत होत चाललें होतें. भयकर दुखण्यांतून बाहेर पडल्यावर पुष्कळ जणांना असा अनुभव येत असेल. पण मला तो आध्यात्मिक अनुभवाप्रमाणें वाटला. मीं आध्यात्मिक हा शब्द धर्मातील सकुचित अर्थानें वापरलेला नाहीं. ह्या अनुभवाचा माझ्या मनावर अतिशय परिणाम झाला. राजकारणाच्या भावनाविषय वातावरणावर आपण स्थिर झालो असून ज्या ध्येयामुळे व प्रेरणामुळे मी कार्यास उद्युक्त झालों, त्यांचें अधिक स्पष्ट दर्शन घडत आहे असें वाटलें. याबरोबरच आणखी कांहीं नवेच प्रश्न उत्पन्न झाले, त्यांचें समाधान मला करतां येणें शक्य नव्हतें. तथापि जीवन व राजकारण यांजकडे पाहण्याच्या धार्मिक दृष्टिकोणापासून माझी फारकत होऊ लागली. ह्या अनुभवाविषयी अधिक लिहितां येणार नाहीं. ती अशी एक सवेदना होती, की तिला शब्दस्वरूप देणें अवघड आहे. त्या प्रसंगाला अकरा वर्षे होऊन गेलीं व त्याचे फक्त अशुभ स्मरण शिल्लक राहिलेले आहे; परंतु माझ्यावर व माझ्या विचारसरणीवर त्या अनुभवाचा चिर-परिणाम घडला व पुढील दोन-तीन वर्षे माझें काम त्या प्रसर्गें उपजलेल्या अनासक्त वृत्तीनें चाललें होते, एवढेच मात्र मला पक्के स्मरतें.

कदाचित् फैलावत जाणाऱ्या परिस्थितीवर नियंत्रण घालणें आटोक्याबाहेरचें काम असल्यामुळे व त्यांत मी कोठेच बसत नसल्यामुळे ही अनासक्ति आली असावी.

राजकीय घडामोडींविषयी मी उल्लेख केलाच आहे. हिंदु-मुसलमानांतील संबंध (विशेषतः उत्तर हिंदुस्थानांत) बिघडू लागले होते. ही बाब फार महत्त्वाची होती. मोठमोठ्या शहरांतून दगे घडून आले व क्रौर्य आणि पाशवी वृत्ति यांचा कळस झाला ! सतापाच्या व अविश्वासाच्या वातावरणांतून भांडणाचे असे नवीन मुद्दे उपस्थित झाले, कीं जे पूर्वी कोणाच्या ऐकित्यांतहि आले नसतील ! पूर्वी बकरीदच्या दिवशी गोवधाच्या प्रशावरून अनेकदां तटे उपस्थित होत. हिंदु-मुसलमानांचे मोहरम व रामलीलेसारखे सण एकाच वेळीं आले, म्हणजेहि ठिणग्या उडत असत. इतिहास-कालीन एका दुःखद प्रसगाचे मोहरम हें स्मारक होतें. उलट, रामलीला म्हणजे सत्यानें असत्यावर सिद्धविलेल्या विजयाची निदर्शक असल्यामुळे तो आनदाचा व विजयाचा सण मानण्यात येत असे. साहजिकच दोन्ही उत्सवांत विनुष्ट उत्पन्न होई. पण सुदैवाने असा प्रसग तीस वर्षांच्या काळांत एकदांच येत असे.

आतां तट्याचें एक नवीनच मूळ उपस्थित झालें. ते मात्र कायम स्वरूपाचे होतें. तें म्हणजे मशिदीपुढील वाद्यवादन. प्रार्थनेंत व्यत्यय आणणारें वादन अगर दुसऱ्या कोणत्याही प्रकारचा ध्वनि मुसलमानांना खपेनासा झाला. प्रत्येक शहरात अनेक मशिदी असतात व दिवसांतून पांच वेळां प्रार्थना चालते. लग्नाच्या, प्रेतयात्रेच्या व इतर मिरवणुकींची व निरनिराळ्या तऱ्हेच्या ध्वनींची शहरांतून मुळीच वाण नसल्यामुळे तऱ्याचे कारण नेहमीच हजर असणार. विशेषतः सध्याकाळच्या प्रार्थनेच्या वेळीं मशिदीवरून जाणाऱ्या मिरवणुकीवद्दल मुसलमान आक्षेप घेत असत. सध्या-काळची वेळ अशी आहे कीं हिंदु-देवाळांतून त्याच वेळीं आरती चालू असते व देवळांतील घटा व नगारे यांचा ध्वनि दुमदुमत असतो. आरती-नमाज तऱ्यांना त्या काळांत उत आला.

एकमेकांच्या सलोख्यानें व विचारविनिमयाने जे प्रथम मुद्रावयाचे, त्यांना उग्र स्वरूप प्राप्त व्हावें व त्यापासून दगे उत्पन्न व्हावेत ही मोठ्या नवलाची गोष्ट आहे. तथापि धार्मिक भावना ही चांजच अशी आहे, कीं तिच्यावर तर्काची व विचारांची मात्रा चालत नाही आणि एका गटाविरुद्ध दुसऱ्या गटाला चिथवावयाला तयार असा सन्नाथाऱ्यांचा पक्ष विद्यमान असला, कीं आग लावण्याचें काम फार सोपें होते !

उत्तर हिंदुस्थानांतल्या शहरांतून झालेल्या ह्या दग्यांना वाजवीपेक्षां फाजिल महत्त्व देण्यांत येण्याचा सभव आहे. हिंदुस्थानांतील बहुतेक शहरांतील व सर्व खेड्यांतील जीवन शांततेनें चाललेलें होतें हें आपण विसरतां कामा नये. त्यांच्यावर या प्रसगा-मुळे कांहीं परिणाम झाला नाही. कोठे किरकोळ जातीय भांडणे झालीं कीं त्यांना सुद्धां वृत्तपत्रांतून ठळक जागा देण्यांत येई. ही गोष्ट खरीच कीं शहरांतील जनतेंत जातीय कडवेपणा व विनुष्ट यांची बऱ्याच प्रमाणांत वाढ झाली होती. जातीय पुढाऱ्यांनीं या धुमसणाऱ्या आर्गांत तेल ओतलें व त्यामुळे राजकारणातील जातीय

मागण्या अधिकाधिक कडक होऊ लागल्या. हे जातीय तडे मुरू झाल्याबरोबर मुसलमानांतील राजकीय प्रतिगामी पुढारी-जे असहकारितेच्या काळांत मागे दडून राहिले होते, ते-पुन्हा प्रामुख्याने चमकू लागले. त्या बाबतींत ब्रिटिश सरकारकडूनहि त्यांना मदत झाली. जातीय मागण्यांचा विस्तार रोजच्या रोज अधिक फैलावत जाऊन त्यामुळे हिंदी स्मार्तच्याच्या व राष्ट्रीय एकीच्या मुळावरच धाव घातला गेला ! हिंदूंच्या वतीने पुढे आलेले जातीय पुढारी मुद्दां राजकीय दृष्ट्या प्रतिगामी बुद्धीचेच होते व हिंदूंच्या हितरक्षणाच्या नांवाखाली त्यांनी सरकारलाच मदत केली. आपले मुद्दे यशस्वी व्हावेत म्हणून आपल्या पद्धतीनुसार त्यांनी खप खटपट करून पाहिली; तथापि त्यांना यश आले नाही; कारण यश येणे शक्यच नव्हते. परंतु देशांतील जातिनिष्ठ त्रीत्रतर करण्याच्या बाबतीत मात्र त्यांना यश मिळाले.

काँग्रेस या वेळीं पेंचांत सांपडली होती. राष्ट्रीय भावनेचा आविष्कार तिच्यामार्फत होत असला व त्या भावनेचे ध्वनी काँग्रेसमध्ये उमटत असले तरी जातिनिष्ठ भावनांचा परिणाम तिच्यावर झाल्यावांचून राहिला नाही. राष्ट्रीयत्वाच्या वुरख्याआड किष्टेक काँग्रेसवाल्याची जातिनिष्ठ दडून राहिली होती. परंतु काँग्रेसमधील पुढारी मात्र राष्ट्रीयत्वाच्या कल्पनेला बळकट धरून राहिले, व सर्वसाधारण रीतीने कोणत्याहि जातिनिष्ठ पक्षाचा कैवार त्यांनी घेतला नाही. साहजिकच दोन्ही टोकाना उभ्या राहिलेल्या जहाल जातिनिष्ठांकडून काँग्रेसचा निषेध होऊ लागला.

फार वर्षांपूर्वी म्हणजे असहकारितेच्या चळवळीच्या अगदी प्रारंभीच जातीय प्रश्न निकालांत काढण्याची आपली कल्पना गांधीजींनी पुढे मांडली होती. बहुसंख्य जातीनें सौजन्य व औदार्य दाखवले तरच हा प्रश्न सुटेल, असें त्यांचे मत होतें व म्हणून मुसलमान मागतील ते देण्याची तयारी त्यांनीं दर्शवली होती. त्यांच्याशीं सौदा ठरवावयाचा नसून त्यांना आपलेसें करून घ्यावयाचें होते. दूरदृष्टि राखून व योग्य काय व अयोग्य काय याचे बरोबर आकलन करून त्यांनीं प्रश्नाच्या गाभ्यालाच हात घातला होता. त्यांनीं मांडलेली कल्पना विचारांत घेण्यासारखी होती. पण प्रत्येक वस्तूची बाजारी किंमत तोडपाठ असली, तरी तिच्या खऱ्या मूल्याचा मुळीच पत्ता नाही असे कांहींजण होतेच ना ! त्यांनीं बाजारपेठेतलीच पद्धति अगोकारली. वस्तु विकत घेतांना द्यावी लागणारी किंमत पाहून त्यांच्या पोटांत भीतीचा गोळा उठला. परंतु ती किंमत मोजल्यावर जी वस्तु त्यांच्या पदरांत पडणार होती, तिचें खरें मोल किती त्याची त्यांना यत्किंचितहि पारख झालेली नव्हती.

इतरांवर टीका करणे व दोषारोप करणे सोपें आहे व आपल्या योजना अयशस्वी झाल्या तर त्याची जबाबदारी दुसऱ्यांच्या माथी मारण्याचा मोहहि अनावर होत असतो. आम्ही सरकाराला व जातिनिष्ठांना दोष देतो, ते आम्हांला दोषी समजतात ! सरकारनें व सरकारच्या साथीदारांनीं आमच्या मार्गांत जाणून बुजून

सदासर्वदा कांटे पसरले हें निःसंशय. पूर्वी व आतांही आमच्यामध्ये भेद निमःकरण्याचें धोरण त्यांनीं अमलात आणलेलें आहे हेहि खरेंच. फोडा व झोडा ही साम्राज्याची सनातन नीति आहे व ती ज्या मानानें यशस्वी ठरेल त्या मानानें जेते हे जितापेक्षां अधिक वरचढ ठरत असतात. आपण ह्यावद्दल कुरकूर करतां कामा नये. निदान त्यांच्या ह्या नीतीकडे पाहून आपणांला नवल तरी वाटू नये; पण तिच्याकडे दुर्लक्ष करून तिच्या विरुद्ध योजनावयाच्या उपायांची तयारी न करतां स्वस्थ बसणें म्हणजे आपल्याच विचारसरणीत दोष राहू देण्याप्रमाणें आहे.

यावर कोणता उपाय करावा ? गुजरीतल्या घासाघिशीच्या पद्धतींनीं हा प्रश्न सुटणार नाही हे निश्चित. कारण आपण कितीहि मोठा आंकडा बोललो, तरी त्याहून मोठा आंकडा बोलणारा व तें वचन पुरें पाडणारा तिसरा पक्ष तेथे नेहमीच हजर असणार. दोवांना सामान्य असा राष्ट्रीय व सामाजिक दृष्टिकोण नसेल, तर सामान्य शत्रूविरुद्ध एकजुटीनें लढाई होणे शक्य नाही. आपण आहे या राजकीय व आर्थिक परिभाषेच्या साहाय्याने विचार करित राहिलो, थोडी वेथे थोडी तेथें अशी डागडुजी अथवा सुधारणा करण्याची दृष्टि ठेवली आणि प्रस्तुतच्या शासनयंत्राचे केवळ 'हिंदाकरण' करण्याचा आपला विचार असला, तर एकजुटीनें काम करण्यास आवश्यक असा उत्साह प्राप्त होणार नाही. कारण त्यामुळें लुटीत आपला वांटा किती, ह्या प्रश्नालाच ध्येयाचे स्वरूप प्राप्त होते आणि अधिकारारूढ असा जो तिसरा पक्ष त्याचा सदासर्वदा वरचष्मा राहून तो आपल्या आवडत्या बाळांवर देणग्यांची खैरात करित मूटतो. अगदीं निराळ्या अशा राजकीय व मुख्यत्वेकरून भिन्न अशा सामाजिक रचनेचे ध्येय डोळ्यांपुढे ठेवले, तरच एकजुटीच्या कार्याचा पाया मजवूत रीतीने बांधता येईल. स्वातंत्र्याच्या मागणीच्या बुडाशीं जी कल्पना होती, ती हीच कीं ब्रिटिश शासनयंत्राची एक हिंदा नकल (पडयामागें ब्रिटिशांची सत्ता खंडी उभी ठेवून) तयार करण्यासाठीं आम्ही झगडत नसून सर्वस्वीं भिन्न असे एक शासनयंत्र अस्तित्वांत आणण्याकरितां आम्ही झगडत आहोत, ह्याची कल्पना जनतेला यावी. राजकीय स्वातंत्र्य या शब्दांत फक्त राजकीय स्वतंत्रतेचाच अंतर्भाव होत होता, त्यांत सामाजिक अदलाबदल अथवा जनतंचे आर्थिक स्वातंत्र्य ह्या कल्पना समाविष्ट झाल्या नव्हत्या, हें खरें; तथापि लंडन शहराशीं आम्हांला ज्या ज्या आर्थिक शंखलांनीं जखमून टाकण्यात आले आहे, त्या तोडणें अशी कल्पना राजकीय स्वातंत्र्यांत तेव्हांही गृहीत धरलेली होती; व हा वेत सिद्धीस गेल्यावर समाजरचना बदलणें फार सोपे झाले असते. त्या वेळीं माझे विचार ह्या प्रकारचे होते. राजकीय स्वातंत्र्य निर्भेळ स्वरूपांत आम्हांला मिळवतां येईल ही गोष्ट मला आतां शक्य वाटत नाही. ते हस्तगत होईल तेव्हां पुढील सामाजिक स्वातंत्र्यहि आम्हांला प्राप्त झालेलें असेल.

परंतु त्या काळाच्या पुढाऱ्यांची विचारसरणी तत्कालीन राजकीय व सामाजिक

घटनेच्या पोलादी चौकटींनीं मर्यादित झालेली होती. जातीय अथवा राजकीय कोणत्याहि प्रश्नांचा विचार करतांना ह्या विचारसरणीची पक्कड त्यांच्या मनांवर कायम राही व त्यामुळे ज्या ब्रिटिश सरकारच्या हातीं तत्कालीन घटकांचें नियंत्रण करण्याची शक्ति होती, त्यानें पसरलेल्या जाळ्यांत ते नेमके फसत असत ! त्याला त्यांचा निरुपाय होता ! कारण प्रत्यक्ष प्रतिकाराचे प्रयोग त्यांनीं केलेले असले, तरीहि त्यांचा दृष्टिकोण क्रांतिवादी न होतां सुधारणावादीच राहिला. कोणत्याहि सुधारणावादी मार्गानें हिंदुस्थानांतले राजकीय अथवा आर्थिक अथवा जातीय प्रश्न समाधानकारक रीतीनें सोडवण्याचा काळ संपून गेलेला होता. क्रान्तिवादी विचारसरणी व योजना आणि क्रान्तिवादी मार्गपद्धति हीच त्या परिस्थितींत आवश्यक होती; परंतु त्या मार्गावर जनतेला नेईल असा एकहि पुढारी तेव्हां उपलब्ध झाला नाही.

आमच्या चळवळीचे भ्येय स्पष्ट नसल्याकारणानें जातीय भावनेच्या वाढीला मदत झाली यांत सदेह नाही. दैनंदिन हालअपेष्टा व स्वातंत्र्याचें युद्ध यांच्यांत कोणताहि सबंध जनतेला दिसना. सहज प्रवृत्तीमुळे कांहीं प्रसर्गां ती निकाराने लढली. पण सहजप्रवृत्ति हें असें शस्त्र आहे कीं ते बोधट करणे अगर निराळ्याच कामीं त्याचा उपयोग करून घेणे ही गोष्ट सहजसाध्य असते. आणि धर्माच्या नांवावर जातिनिष्ठानां तिचा उपयोग करून घेतलाहि. तथापि जनतेचे अथवा कनिष्ठ मध्यमवर्गाचे हित ज्या कार्यक्रमांत कोणत्याहि प्रकारें निगडित झालेलें नव्हते, त्या जातिनिष्ठ कार्यक्रमासाठीं हिंदु-मुसलमानांतील वरिष्ठ वर्गांनीं जनतेचा इतका तरी पाठिंबा मिळवला ही गोष्ट जराशी विलक्षण आहे यांत शका नाही. जातीय मागण्यांचें पृथक्करण केले, तर शेवटीं नोकऱ्या मिळव्यात म्हणून ही सारी खटपट आहे असें आढळून येईल. आणि ह्या नोकऱ्या मिळवयाच्या त्या फक्त मूठभर वरिष्ठ मध्यम वर्गाच्याच लोकांना. अर्थात् कयदेमडळांतील जागांची मागणी म्हणजे राजकीय सत्तेची मागणी असे मानण्याची चाल आहे; पण ह्या सत्तेचा उपयोग आपल्या लोकांची भरती करण्यासाठीं होत असतो, म्हणून त्या मागणीला महत्त्व. थोड्याशा वरिष्ठ मध्यमवर्गीयांची पोळी ज्यांच्या योगानें पिकणार, ज्यांच्यामुळे ऐक्याच्या व राष्ट्रप्रगतीच्या मार्गांत विघ्नें उत्पन्न होणार, त्या मागण्या खऱ्याखुऱ्या जनतेच्या मागण्या आहेत असा आभास निर्माण करण्यांत आला व त्यांच्यांतील निष्फळपणा लक्षांत येऊं नये म्हणून धार्मिक भावनांचें इंधन घालून सगळीकडे धूरच धूर करण्यांत आला !

येणेप्रमाणें जातीय पुढाऱ्यांचे मुखवटे घालून राजकीय दृष्ट्या प्रतिगामी स्वरूपाचे लोक राजकीय क्षेत्रांत मिरवू लागले. त्यांनीं जे निरनिराळे उद्योग केले ते त्यांच्या अर्गीं जात्यभिमान होता म्हणून नव्हे, तर राजकीय प्रगतीला मोडता घालण्याची त्यांची इच्छा होती म्हणून ! मुसलमानांचे जातीय पुढारी जी भाषा बोलत, ती विलक्षणच ! राष्ट्राभिमान अथवा हिंदी स्वातंत्र्य यांची त्यांना मुळींसुद्धां दरकार नसावी असे वाटे. हिंदू पुढारी वरकरणी राष्ट्राभिमानाच्या बाजूचें बोलत

असले, तरी प्रत्यक्ष राष्ट्रीय कार्यात ते सहकार्य करित नसत व स्वतःस प्रत्यक्ष कार्य कांहींच करतां न आल्यामुळे सरकारपुढे अवनमन होत. पण कमरेंत लवूनहि कांहीं उपयोग होत नसे. समाजवाद वगैरेसारख्या क्रांतिकारक चळवळींचा निषेध करण्यांत मात्र दोन्ही पक्षांचें एकमत होई ! ज्यामुळें भांडवलाला धक्का पोहोचेल अशी सूचना कोणी केली कीं दोन्ही हाडवैरी पक्षांत जी एकी होई, ती खरोखर हृदय-स्पर्शी होती ! राजकीय व आर्थिक स्वातंत्र्याला विघातक अशा अनेक गोष्टी मुसलमान जातीय पुढाऱ्यांनीं केल्या, पण गट म्हणून अथवा व्यक्ति म्हणून सरकारशीं वागण्याचा प्रसंग आला तेव्हां ते आपला आब राखून तरी वागले; हिंदूंच्या पुढाऱ्यांनीं तितका देखील पीळ दाखविला नाही.

काँग्रेसमध्ये पुष्कळ मुसलमान होते, व त्यांच्यांत हिंदुस्थानांतील अतिशय लोकप्रिय व प्रख्यात पुढाऱ्यांचा समावेश होत असे. काँग्रेसमधील बऱ्याच मुसलमानांनीं आपला एक गट बनवला व “ राष्ट्रीय मुसलमान पक्ष ” असे त्यांचे नांव ठेवून जातीय मुसलमान पुढाऱ्यांशीं त्यांनीं दोन हात केले प्रथम त्यांना थोडसे यश आले व बुद्धिमान् मुसलमानांपैकीं बऱ्याच जणांचा त्यांना पाठिंबा असावा असेहि वाटले. पण हे सर्व लोक वरिष्ठ मध्यमवर्गीय होते; त्यांच्यांत घडाडींच्या कर्तबगार माणसांची वाण पडली. जो तो आपापल्या धंद्यांत गर्क असे. त्यामुळें जनतेशीं त्यांचा संबंध उरला नाही. खरें बोलावयाचें, तर ते जनतेच्या वाजूला कधीं फिरकलेच नाहीत ! दिवाणखान्यांत सभा भरवाव्यात, काहीं तडजोडीचीं भाषाबोलणीं करावीत अशी त्यांची पद्धति होती. त्यांचे जातिनिष्ठ प्रतिस्पर्धी त्यांच्यापेक्षां सरस होते त्यांनीं राष्ट्रीय मुसलमानांची आस्ते आस्ते पीछेहाट केली, व ज्या तत्त्वाना ते चिकटून राहिले होते, तीं त्यांना सोडावयास लावलीं ! होतां होतां अशी वेळ येऊन ठेपली कीं सयुक्त मतदारसंघाखेरीज दुसरें कोणतेहि तत्त्व राष्ट्रीय गटापाशीं शिल्लक उरलें नाही. त्या तत्त्वरूपी आधारस्तंभावरच या गटाचे सारें अस्तित्त्व अवलंबून होतें पण नेहमींप्रमाणें दगडाहून वीट मऊ म्हणून तडजोड करण्यासाठीं ते गेले व तडजोडीच्या दिव्यांतून कसेवसे बाहेर पडतात तो असें दिसून आलें कीं त्यांचा तो तत्त्वरूपी आधारस्तंभमुद्दां कोसळून पडला होता ! एवंच, या घटकाला तत्त्वं वगैरे चट्सारीं नाहीशीं झालेलीं असून राष्ट्रीय गटाचें नांव तेवढें बाकी राहिलें आहे.

राष्ट्रीय मुसलमान गटाचा अन्वःपात व उच्छेद यांचा इतिहास मोठा करुणाजनक आहे. त्या गटांतल्या प्रमुख व्यक्ती काँग्रेसमध्ये अद्यापिहि उच्चस्थानीं विराजमान झालेल्या दिसतात. गट नामशेष होण्यास बराच कालावधि लागला. त्याच्या इतिहासांतले शेवटचे प्रकरण या सालीच (१९३४) लिहिलें गेलें. १९२३ मध्ये व नंतर त्यांच्या गटाचें बळ चांगल्यापैकीं होतें, व जातीय गटाविरुद्ध त्यांनीं घडाडीनें काम चालवलें होतें. तें इतकें कीं जातीय पुढाऱ्यांच्या मागण्या स्वतःला अनिष्ट

वाटत असल्या, तरी आपली आवड-निवड बाजूला साहून गांधीजी जेव्हां जेव्हां त्या मान्य करण्यास तयार झाले, तेव्हां तेव्हां राष्ट्रीय मुसलमान गटांतल्या त्यांच्या सहकाऱ्यांनीच गांधीजींना मोडता घातला व त्यांना कसून विरोध केला.

तिसऱ्या दशकाच्या मध्याच्या सुमाराला जातीय प्रश्न सोडवण्याकरतां परस्परांत पुष्कळ बोलणे चालणें व चर्चा झाली, आणि ऐक्य-परिषदाहि भरल्या. त्यांत १९२४ मध्ये महंमद अल्लींनी दिल्ली येथें भरविलेली परिषद् विशेष महत्त्वाची होती. गांधीजींनी केलेल्या एकवीस दिवसांच्या उपवासाचे वातावरण अद्यापि कायम होते. ह्या परिषदांतून पुष्कळ कळकळीचे व सद्बुद्धीचे लोक येत व एका करण्याचा ते झटून प्रयत्नहि करीत. कांहीं सोज्ज्वळ ठरावहि पसार होत. पण मुख्य प्रश्नाचें घोंगडें भिजत पडलें होतें ते बाहेर निघेना. बहुमतानें प्रश्न सुटणार नसून त्यासाठीं एकवाक्यतेची जरूरी होती. पण आपल्याच म्हणण्याचा वेडा आग्रह धरणारे ज्वालामुखी दोन्ही पक्षांत असल्यावर ती साधावी कशी ? खरें म्हणजे पुष्कळ वेळां प्रमुख प्रमुख जातीय पुढाऱ्यांना एकी हवी आहे कीं नको, याचीच शका वाटे ! जे राजकीय दृष्ट्या प्रतिगामी वृत्तीचे होते, त्यांच्यांत व संपूर्ण राजकीय बदल हवा असें म्हणणाऱ्यांत कोणतीच समान भूमिका सांपडण्यासारखी नव्हती.

तथापि वास्तविक अडचणींचीं मुळें फार खोलवर गेलेलीं होती. केवळ वैयक्तिक फितुरीमुळें त्या उत्पन्न झाल्या होत्या असें नाही. शिखांनींहि आपल्या जातिविशिष्ट मागण्या पुढें ढकलण्याला सुरुवात केली व पजाबांत विलक्षण त्रांगडें उत्पन्न झालें. प्रत्येक गट दुसऱ्याविषयीं साशक असल्यामळे पजाबांतलें वातावरण भावनाविष्ट व कलुषित होऊन गेलें होतें. बगालमध्ये हिंदू जमीनदार व मुसलमान कुळें असा समाज असल्याकारणानें तें शेतकऱ्यांच्या चळवळी जातीय लढ्याच्या स्वरूपांत पुढें आल्या. पजाब व सिंधमध्ये श्रीमंत व सावकार लोकांत हिंदूंचाच मुख्यतः भरणा आहे, व ऋणको हे मुसलमान शेतकरी आहेत. तें कर्जाची पैन् पै वसूल करणाऱ्या सावकाराबद्दल शेतकऱ्यांच्या मनांत जो हूक होता त्याचाहि उपयोग जातीय तेढ वाढवण्याच्या कामीं झाला. सर्वसाधारणतः मुसलमान लोक त्यांतल्या त्यांत दरिद्री असल्यामुळें मुसलमानांच्या जातीय नेत्यांनीं निर्धनांत व धनिकांत जी विरोधवृत्ति असते तिचा उपयोग जातीय वैमनस्याचा विपवृक्ष जोपासण्याच्या कामीं करून घेतला. त्यांच्या उपद्रव्यापापासून निर्धनांची स्थिति सुधारण्याचा सुतराम् सभव नव्हता. पण जातीचें नांव पुढें केल्यामुळें कांहीं प्रमाणांत जनता त्यांच्या पाठीशीं उभी राहिली व म्हणून ते बळास चढले ही गोष्ट खरी आहे. आर्थिक दृष्ट्या हिंदूंचे जातीय पुढारी हे शेत-सावकारांचे व उद्योगधंदेवाल्याचे प्रतिनिधी होते. त्यांना जनतेचें पाठबळ फार थोडे मिळालें; तिची फक्त सहानुभूति मात्र त्यांच्या बाजूस असे.

अशा प्रकारें हा प्रश्न समाजगटांच्या आर्थिक रचनेशीं थोडासा निगडित झालेला

आहे. पण ही वस्तुस्थिति सर्वांच्याच ध्यानांत येत नाही. भिन्न गटांच्या आर्थिक विरोधांचें स्वरूप झगड्यांच्या द्वारा अधिक उघड होत जाईलहि, पण तशी वेळ आली की वास्तविक गटागटांतल्या वरिष्ठ वर्गाचे प्रतिनिधी असणारे सध्यांचे चट्ट सारे जातीय पुढारी आपापसांतले मतभेद गुंडाळून आपल्या समान शत्रूंना (कनिष्ठ-वर्गीयांना) तोड देण्यासाठी एकजुटीने उभे राहतील. सध्यांच्या परिस्थितीत देखील राजकीय दृष्ट्या जातीय प्रश्न सोडवतां येईल, पण—आणि हा पण बराच अवघड आहे—तिसरा पक्ष तेथे नसेल तर.

दिल्लीची ऐक्य-परिपद संपते न संपते तोंच अलाहाबादेस हिंदु-मुसलमानांचा एक दगा आला. जाया व जखमी झालेल्यांची सख्या पाहतां तो दगा फार मोठा होता असें म्हणतां येणार नाही. पण दग्याची लाट आमच्या दाराशीं येऊन भिडल्यामुळें मनाला वाईट वाटलें. इतरांबरोबर दिल्लीहून मी तडक अलाहाबादेस गेलों, तों दगा शमला होता. पण वैमनस्य व कोर्टातील खटले यांचें शपूट मागें राहिलें ते बराच वेळ वळवळत होतें. दगा कां उद्भवला तें मला स्मरत नाही. मशिदीपुढें वाय-वादानास बंदी केली होती, तिचा निषेध म्हणून रामलीला बंद ठेवण्यात आली. ही त्याच वर्षीची अथवा दुसऱ्या वर्षीची गोष्ट असावी. आज आठ वर्षे झालीं, रामलीलेचा उत्सव अलाहाबादेत झालेला नाही, व ज्या उत्सवांत अलाहाबाद जिल्ह्यांतले लाखो लोक आनदानें भाग घेत असत, तो केवळ स्मृतिशेष होऊन बसला आहे! लहानपणीं मी उत्सव बघावयाला जात असे त्याची मला चांगली आठवण आहे. कोण आमची धादल! केवढा जनसमुदाय तेथें लोटत असे! सण हिंदूंचा, पण तो उघड्या मैदानावर साजरा होत असल्यामुळें मुसलमानांचीहि तेथें गर्दी होई, व सगळीकडे उत्साह भरून राही. व्यापारी उलाडाली होत. मोठा झाल्यावर पुष्कळ वर्षांनंतर, मी पुन्हां उत्सवाला गेलों. त्या वेळीं मला फारशा मजा वाटली नाही, मिरवणुकीचाहि कटाळा आला. पण जनतेला त्यापासून किती आनंद वाटत होता हे स्पष्टच दिसत होते. तो म्हणजे त्यांचा नाचण्याबागडण्याचा दिवस. पण गेल्या आठ नऊ वर्षांत अलाहाबादेतल्या मुलांच्या दृष्टीस कांहीं तो सण पडला नाही! दररोजच्या कटाळवाण्या वर्षाकाठी जिण्यांत आनंदाचा एक दिवस येणार, तोहि नाहीसा झाला! आणि याचे कारण काय? तर क्षुल्लक भांडणें व मारामान्या! असले धर्म व असला धर्मवेडेपणा म्हणजे आनंदाच्या दुधांत पडलेले मिठाचे खडे!

नगरपालिकेचें काम

अलाहाबाद नगरपालिकेचे काम मी दोन वर्षेपर्यंत रेटलें खरें, पण पुढें पुढें मी मोठ्या नाखुषीनें ते करीत होतों. अध्यक्ष म्हणून माझी कारकीर्द तीन वर्षांची असावयाची. पण दुसरे वर्ष मुरू होतें न होते तोच त्या कामातून मोकळें होण्याची मी खटपट चालवली. मला तें काम आवडत असे व त्याप्रीत्यर्थ पुष्कळसा वेळहि मी खर्च केला होता व डोके शिणवले होतें. मला थोडेफार यश आले व माझ्या सहकाऱ्यांकडून मी 'भलें' म्हणवून घेतलें. माझ्याविषयी प्रांतिक सरकारला वाटणारा राजकीय रागहि आतां मावळला होता; तो इतका, कीं नगरपालिकेतील माझ्या कांहीं कामांवद्दल सरकारने प्रशंसोद्गार काढले पण कोगतेहि तात्पर्याचे काम करावयास हात घालावा तो मार्गांत अडथळे आहेत, बंधारे आहेत, कुपणें आहेत असें दिसून येई व माघार खावी लागे.

कोणी मुद्दाम अडथळे करीत होते असे नव्हे. खरें बोलावयाचे तर आश्चर्य वाटण्याजोगें सहकार्य अनेकांनीं आपण होऊन केलें. पण एका वाजूला सरकारी यंत्र उभें होतें व दुसरीकडे नगरपित्यांची व नागरिकांचीहि बेपर्वाई होती. सरकारने उभारलेली नगरपालिका-कारभाराची पोलादी चौकटच अशी होती, कीं मूलग्राही सुधारणांचे अगर घडामोडींचे मूळ जमिनीला टेकतच नसे. आर्थिक धोरणाची घडी अशी बसवण्यांत आली होती, कीं नगरपालिकेला मदतीसाठीं नेहमीं सरकारकडे पाहत बसावे लागे. करासबधी अथवा सामाजिक सुधारणांविषयीं एकादी मूलगामी योजना आंखली, तर नगरपालिकेच्या कायद्यांत ती बसत नसे. कायद्याला मजूर असलेल्या योजनांसाठीं देखील सरकारची मान्यता मिळवावी लागे सरकारकडे परवानगी मागितल्यानंतर ती केव्हां मिळते त्याची वाट पाहत बसण्याचें अवसान फक्त चिबट आशावाद्यावांचून कोणाच्याहि अर्गी असणें शक्य नाहीं. समाजसुधारणेसबधी अथवा राष्ट्रहिताबाबत एकादी गोष्ट काढली रे काढली, कीं सरकारी यंत्र इतकें रेंगाळत, करकरत व नादानपणें फिरावे याचे मला आश्चर्य वाटे. राजकीय विरोधकांच्या टाळक्यांत टोला लगावण्याचा अगर त्याला पायबंद लावण्याचा प्रश्न निघूं या, कीं आळस व नालायकी कोठच्या कोठें नाहीशी झालीच ! हा विरोध मनात भरण्यासारखा होता.

स्थानिक-स्वराज्य खातें दिवाणाच्या हातीं असे. पण ह्या ब्रह्मदेवाला नगर-पालिकेच्या कारभारासंबंधी अगर खरें म्हणजे कोणत्याहि सार्वजनिक कार्यासंबंधी भोपळ्याइतकें ज्ञान असावयाचें ! त्याचें खातें त्याच्याकडे लक्षच देत नसे. त्याचा सर्व कारभार सनदी नोकर हांकीत असत व बऱ्या अधिकाऱ्यांत सर्वत्र आढळून येणाऱ्या समजुतीप्रमाणेंच सनदी नोकरांचीहि समजूत असे, कीं पोलिसी काम हें सरकारचें आय कर्तव्य ! ज्यांच्यावर आपण अधिकार गाजवतो त्यांचेहि थोडें हित आपण पाहिलें पाहिजे अशा बाबावृत्तीमुळें पोलिसी दृष्टिकोण जरा सौम्य होई, इतकेंच. पण फार मोठ्या प्रमाणावर समाजसुधारणा घडून आली पाहिजे याची जाणीवसुद्धां त्यांना होत नसे !

नगरपालिकांना सरकारच बहुधा कर्ज पुरवीत असल्याकारणानें पोलिसी दृष्टिकोणाबरोबरच सावकारी दृष्टिकोणहि सरकारच्या ठिकाणीं उत्पन्न होतो. कर्जाचे हसे वेळच्या वेळीं देण्यांत येतात किंवा नाही ? नगरपालिकेची पत बिनबोका असून तिच्या हातीं पुरेशी रक्कम शिळक आहे कीं नाही ? हे सर्व प्रश्न योग्य व आवश्यक आहेत. परंतु नगरपालिकेला शिक्षण, आरोग्य वगैरेसारखीं कांहीं विनायक कार्ये करावयाचीं असतात, केवळ पैसे कर्जाक घेणे व त्यांची वेळोवेळीं फेड करणें एवढेंच तिचें काम नाही, ह्या गोष्टींचा बहुधा विसर पडतो. हिंदुस्थानांतील नगरपालिकांकडून जी समाजसेवा होते ती आधीच अल्प असते व पंशाचा तुटवडा आला, की त्यांतमुद्दां कपात सुरू होते. अशा वेळीं पहिली सुरी फिरावयाची तं शिक्षणखात्यावर ! अधिकारी-वर्गालाहि नगरपालिकेच्या शाळांविषयी क्षिति वाटत नाही कारण त्यांचीं मुलें अधिक खर्चाच्या व अधिक मुधारलेल्या खाजगी शाळांत शिकत असतात व त्या शाळांना सरकारकडून मदत होत असते.

हिंदुस्थानांतील बहुतेक शहरांचे दोन भाग पाडतां येतात. अत्यंत दाटीचा असा शहराचा मुख्य भाग आणि बगले व बंगलेवजा घरे यांत राहणाऱ्या लोकांच्या वस्तीचा दुसरा एक विस्तृत असा भाग. ह्या विभागांतील प्रत्येक घराभोवतीं बरेंच मोठे आवार अथवा वाग असते या विभागाचा इंग्रजीत 'सिव्हिल लाइन्स' ह्या नांवानें उल्लेख होतो इंग्रजां अधिकारी, व्यापारी लोक, पुष्कळसे वरिष्ठ-मध्यम वर्गातील हिंदी लोक, धंदेवाईक लोक वगैरेची वस्ती या टापूत असावयाची. शहराच्या मुख्य विभागाकडून नगरपालिकेला मिळणारे उत्पन्न सिव्हिल लाइन्सकडून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षां अधिक असूनहि शहरापेक्षा कितो तरी अधिक खर्च सिव्हिल लाइन्सकडे करण्यांत येतो. सिव्हिल लाइन्समध्ये फार विस्तृत प्रदेशाचा समावेश होत असल्यामुळें अधिक लांबीचे रस्ते व त्यांची दुहस्ती, मोठ्या, नळ वगैरे तरतुदी मोठ्या प्रमाणावर पुरवाव्या लागतात व रस्ते स्वच्छ ठेवून त्यांवर पाणी शिंपण्याची व दिव्यांची सोय करावी लागते. शहरांतोल भागाची नेहमींच अत्यंत आबाळ होते. त्यांत मोठे व चांगले असे रस्ते थोडे असतात व बोळातून दिवाबत्तीची आणि मोठ्यांची योग्य व्यवस्था रहात नाही.

ह्या सर्व गैरसोयी नागरिक धिमेपणानें सहन करतात. त्यांच्याविरुद्ध क्वचित्च आरडाओरड झालेली आढळते, आणि आरडाओरड झालीच, तर त्यांतून कांहीं निष्पन्न होत नाहीं. जवळजवळ सगळे मोठेछोटे तक्रारखोर लोक सिव्हिल लाइन्समध्येच आढळून येतात.

कराच्या ओझ्याची विभागणी जरा अधिक समानतेनें व्हावी या हेतूनें मीं जमिनीच्या किमतीवर कर बसविण्याचे ठरविलें; पण अशा स्वरूपाची सूचना मीं केली असल-नसेल, इतक्यांत एका सरकारी अधिकाऱ्याकडून याविरुद्ध तक्रार-अर्ज दाखल झाला. ही सूचना अनेक कायद्यांच्या विरुद्ध जात आहे असें त्यानें त्यांत दाखवून दिलें होतें. ह्या कराचा बोजा उघडच सिव्हिल लाइन्समध्ये राहणाऱ्या बगलेवाल्यांवर अधिक पडणार होता. व्यापाराची खन्ची करणारी, सर्व तऱ्हेच्या वस्तूची किंमत—विशेषतः धान्याची किंमत—महाग करणारी जकात नगरपालिकेनें बसवली तर ती सरकारला चालते. तिच्यामुळें जीवनाला आवश्यक अशा रोजच्या गरजेच्या वस्तूवर अप्रत्यक्ष कर बसवून त्याचा बोजा गरिबांच्या पाठीवर लादला गेला, तरी सरकारला फिकीर वाटत नाहीं. समाजाला अनिष्ट व जाचक अशा या जकातीच्याच उत्पन्नावर हिंदुस्थानांतील बहुतेक नगरपालिका जगत असतात. तथापि, मोठ्या शहरांतून आतां ही पद्धति नाहीशी होत चालली आहे असा माझा समज आहे.

एका बाजूला उभें असलेले अन्त करणशून्य असें हे नोकरशाहीचें यंत्र जुन्या-पुराण्या चाकोऱ्यातून धापा टाकीत मदपणें चालत असावयाचें. भरभर चालवयाला अगर दिशा बदलावयाला त्याची कधीच तयारी नसे. दुसऱ्या बाजूला माझे नगर-पिते सद्कारी होते, तेहि असेच गतानुगतिक ! त्यांच्यापैकी कांहीं ध्येयवादी सभासद उन्साहानें काम उरकीत, पण एकदरीत पाहतां ध्येयदृष्टीचा, अथवा कांहीं बदल केला पाहिजे या भावनेचा सर्वत्र उन्हाळ्याच होता ! चाललें आहे ते ठीक आहे, कां उगाच प्रयोग करा ? नाही यशस्वी झाला तर ' ह्या युक्तिवादाच्या मोहिनीला ध्येयवादी व उत्साही सभासदहि हळूहळू बळी पडले. पण एक विषय मात्र असा होता, की त्यापुरते सगळे सभासद तत्पर असत. तो म्हणजे नेमणुकांचा व मदती-देणग्याचा प्रश्न ! पण ह्या तत्परतेमुळें अधिक कार्यक्षम लोकांचा लाभ नगरपालिकेला होतच असे, असें म्हणतां येणार नाही.

प्रतिवर्षीं सरकारी ठावांतून व वृत्तापांत्रतून नगरपालिकांच्या व लोकल बोर्डांच्या कारभारावर टीका येत असते, तसेच सरकारी अधिकारीहि टीका करतात; व असा निष्कर्ष काढण्यांत येतो की प्रजासत्ताक सस्था हिंदुस्थानला परवडत नाहीत. संस्थांचे दोष स्पष्ट दिसतच आहेत, पण कोणत्या पद्धतीच्या चौकटीत त्यांना आपलीं कामे उरकावीं लागतात याकडे फारच थोडें लक्ष दिलें जातें. पद्धत धड पुरी प्रजा-सत्ताकहि नाही व एकतंत्रीहि नाही. दोहोचा संकर तीत झालेला आहे व दोन्हीकडचे

दोष तीत एकत्र जुळले आहेत. मध्यवर्ति सरकारला देखरेखीचा व नियंत्रणाचा अधिकार असावा हें मान्य, पण तें सरकारसुद्धा प्रजासत्ताकच हवें. तसें नसेल, तर खटके तरी सुरू होतात अथवा नगरपालिका ताटाखालचे मांजर तरी बनून राहते. ही स्थिति उघड उघड असमाधानकारक आहे. त्यामुळें प्रजेचा नियंत्रणाधिकार केवळ बेगडी स्वरूपाचा ठरतो. खुद्द नगरपालिकेंतल्या सभासदांचे डोळे सरकारकडे लागून राहतात व आपल्या मतदारांकडे त्यांचें लक्षच जात नाही. प्रजादेखील नगरपालिकेकडे दुर्लक्ष करते. खऱ्या सामाजिक प्रश्नांचा निकाल लावण्याचें काम नगरपालिकेच्या अधिकाराबाहेरचें असल्यामुळें असले प्रश्न नगरपालिकेपुढें कधीं उत्पन्नच करण्यांत येत नाहीत. दृष्टीला पडणारें नगरपालिकेचें काम म्हणजे करवमुली. तिच्या लोकप्रियतेत भर पडेल असें हें काम नव्हे.

नगरपालिकांचा मताधिकारहि फार मर्यादित ठेवण्यांत आलेला आहे. तो विस्तृत व्हावयाला पाहिजे. मुबई-कार्पोरेशनसारखें मोठें कार्पोरेशनहि अगदीं सकुचित मताधिकारावर उभारलेलें आहे. मताधिकार विस्तृत करण्यांत यावा असा एक ठराव कांहीं काळापूर्वीं खुद्द कार्पोरेशननेच फेटाळून लावला ! यावरून आहे ह्या परिस्थितींत बहुसंख्य नगरपित्यांना समाधान वाटत असून कोणत्याहि प्रकारें तीत फेरफार करण्याची आवश्यकता त्यांना दिसत नाही, ही गोष्ट सिद्ध होत आहे.

कारण कांहींहि असो, आमच्या स्थानिक सस्था कर्तबगारीच्या अथवा यशाच्या दृष्टीनें आदर्श सस्था ठरत नाहीत हें खरें. कर्तृत्वाच्या बाबतीत त्या बहुधा गन्नाळ असतात. वशिलेबाजी फार चालते व दृष्टिकोणहि बहुतकरून सदोष असतो आणि हें सर्व स्वाभाविक आहे. कारण प्रजासत्ताक पद्धति यशस्वी व्हावयाची असेल, तर शिक्षित व जबाबदारीची जाणीव ठेवणारें असें जनमत तयार हवें. परंतु त्यांपैकीं येथें कोणताच गुण विद्यमान नसल्यामुळें वैयक्तिक व जातीय स्वार्थांत अथवा असल्याच दुसऱ्या कांहीं क्षुद्र गोष्टींत लोकांचीं मनं गुंतून राहतात.

नगरपालिकेच्या कारभारांत राजकारणाचा प्रवेश होऊ नये म्हणून सरकार भारी दक्षता ठेवते. राष्ट्रीय चळवळीबद्दल सहानुभूति दाखवणारा कसलाहि ठराव आला, कीं त्याच्या कपाळावर आठी चढलीच ! क्रमिक पुस्तकांना राष्ट्रभिमानाचा जरा वास आला, तरी तीं नगरपालिकेच्या शाळांसाठीं मजूर व्हावयाचीं नाहीत. राष्ट्रीय पुढाऱ्यांचीं चित्रे देखील शाळांतून दिसतां कामा नयेत. नगरपालिका बंद करू अशा सरकारनें धमकी दिल्यामुळें नगरपालिकेवरील राष्ट्रीय झंडा काढून टाकावा लागला, अशी उदाहरणे घडलेली आहेत. स्थानिक स्वराज्य सस्थांत जे नोकर कॉंग्रेसवाले असतील, त्यांना नोकरीवरून दूर करण्यांत यावें म्हणून ठिक-ठिकाणाच्या प्रातिक सरकारांनीं हल्लीं सघटित प्रयत्न चालविलेला दिसतो. नगरपालिकेच्या शैक्षणिक व इतर सस्थांना मिळणारी सरकारी मदत बंद करण्याची धमकी देऊन जरा दमदाटी केली, कीं तेवढ्यानें काम भागते. परंतु आतां कलकत्ता-

कापोरेशनच्या बाबतींत तर स्वच्छ कायदाच करण्यांत आला आहे, कीं कायदेभंगाच्या अथवा सरकारविरुद्ध दुसऱ्या कोणत्याहि चळवळींत भाग घेतल्यामुळें ज्यांना तुरुंगाची शिक्षा झालेली आहे, अशा लोकांना कामावरून काढून टाकण्यांत यावें. ह्या कायद्याचा हेतु उघडच निवळ राजकीय आहे. कामाबद्दलच्या लायकी-नालायकीशीं त्याचा कोणत्याहि प्रकारें सवध नाही.

ह्या थोड्याशा उदाहरणांवरूनहि आमच्या स्थानिक सस्थांना कितपत स्वातंत्र्य आहे व त्यांत लोकशाही किती अल्प प्रमाणांत आहे हें निदर्शनास येईल. राजकीय कार्यकर्ते प्रत्यक्ष सरकारी नोकरांत कधीच जात नाहींत. पण नगरपालिकेच्या व स्थानिक सस्थांच्या नोकऱ्यांतून राजकीय विरोधकांना कमी करण्याचा जो प्रयत्न चालू आहे, तिकडे डोळेझांक होता कामा नये. साधारणपणं गेल्या चौदा वर्षांत वेळोवेळीं तुरुंगांत गेलेल्यांची संख्या सुमारें तीन लक्ष भरेल. राजकीय कार्याचा विचार धणभर बाजूला ठेवला, तरी या तीन लक्ष लोकांत अत्यंत धडाडीचे व ध्येयवादी, समाजहिततर आणि निःस्वार्थी असे कांहीं लोक निःसशय असणारच. कोणत्याहि कामासाठीं आवश्यक अशी तडफ, उत्साह व सेवावृत्ति त्यांच्या ठिकाणीं आढळून येईल. लोकहितासाठीं चालणाऱ्या सस्थांत, उत्तम प्रकारें उपयोगी पडतील असेच हे गुण आहेत. तरीहि असल्या लोकांना हुसकून लावण्याचे व त्यांना व त्यांच्यावद्दल सहानुभूति दाखवणाऱ्यांना शिक्षा देण्याचे हरतऱ्हेचे प्रयत्न होत आहेत, इतकेंच नव्हे, तर त्यासाठीं कायदे पास करण्यापर्यंतहि सरकारची मजल जाते ! लांगूलचालन करणाऱ्या लोकांची अवलाद सरकार पसंत करते, आणि आमच्या स्थानिक सस्था गचाळ आहेत अशी तक्रारहि सरकारच करीत असते ! स्थानिक स्वराज्यसस्थांच्या कार्यक्षेत्रांत राजकारण येऊ नये असें म्हणणाऱ्या सरकारला त्या सस्थांनीं सरकारच्या आवडत्या राजकारणांत लुडबुड केली, तर ती मात्र आक्षेपार्ह वाटत नाही. लोकलबोर्डांच्या शिक्षकांवर सरकारच्या वाजूचा मतप्रचार खेड्याखेड्यातून करण्याची जवळ जवळ सक्ति करण्यात येत असते. ती न करावी तर नोकरांतून खो बसण्याची भीति आहे.

गेल्या पंधरा वर्षांत कॉंग्रेसकार्यकर्त्यांनी अनेक अडचणींशीं टक्कर मारलेली आहे त्यांनीं मोठमोठीं जबाबदारीची कामें पार पाडली असून विशेष म्हणजे बलाढ्य व सुसज्ज अशा सरकारशीं झुज खेळून थोडें यशहि मिळविलें आहे. या खडतर अनुभवाच्या शाळेत शिक्षण घेतल्यामुळें कॉंग्रेस-कार्यकर्त्यांच्या अर्गी स्वावलंबन, कार्यकौशल्य व चिकाटीनें कार्य करण्याची धमक हे गुण बाणले आहेत. लोकांचें पौरुष खऱ्ची करणाऱ्या नोकरशाही सरकारच्या दीर्घकालीन राजवटींत हिंदी लोकांच्या अगांतील ज्या गुणांचा लोप झाला, तेच गुण ह्या लडाऊ शिक्षणानें कॉंग्रेस-कार्यकर्त्यांना प्राप्त करून दिले. अर्थातच इतर मोठ्या चळवळींप्रमाणें कॉंग्रेसच्या चळवळींतहि मूर्ख आणि गचाळ अशा लोकांचा शिरकाव झाला नसेल असे नाहीं;

परंतु सामान्यपणें सारख्याच दर्जाच्या दुसऱ्या कोणत्याहि माणसापेक्षां काँग्रेस-कार्यकर्ता अधिक कर्तृत्ववान् व धडाडीचा ठरेल, याबद्दल मला तिळमात्र शंका वाटत नाही.

या प्रश्नाला आणखी एक बाजू आहे ह्याची कल्पना सरकारला व त्याच्या सल्लागारांना आलेली दिसत नाही. काँग्रेस-कार्यकर्त्यांना नोकरीचे व रोजगाराचे सर्व मार्ग बंद करण्याचा सरकारचा जो प्रयत्न चालू आहे, तो खऱ्या क्रांतिकारकाला इष्ट असाच वाटेल. सर्वसामान्य काँग्रेस-कार्यकर्ता हा खरोखरच क्रांतिकारक मताचा नसतो. काहीं काळ अर्धवट क्रान्तिकारक स्वरूपाची चळवळ केली, कीं तो पुन्हां आपल्या नेहमींच्या उद्योगात गहन जातो. आपल्या धंद्याच्या उलाढालीत अगर स्थानिक राजकारणाच्या भोवऱ्यातच त्याचे हातपाय गुरफटून राहतात. देशव्यापी प्रश्नाचा त्याच्या मनावर उमटलेला ठसा पुसट होत होत त्याच्या अगातील क्रान्तिकारक वारें थड पडते, कणखरपणा जाऊन दोद वाढते; व तेजस्वीपणाऐवजी सुरक्षितपणाने राहण्याची चटक त्याच्या मनाला लागते. मध्यम वर्गातील कार्यकर्त्यांत ही प्रवृत्ति हटकून आढळत असल्यामुळें कायदेमंडळांतील व स्थानिक सस्थांतील सनदशीर राजकारणाच्या चक्रव्यूहापासून व राजकारणनिवृत्त करणाऱ्या नोकऱ्यांपासून त्यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न प्रगमनशील व क्रान्तिवादी काँग्रेस-कार्यकर्ते नेहमींच करित असतात. आतां काँग्रेस-कार्यकर्त्यांना नोकरी मिळणेच दुर्घट करून सरकार कांहीं अशीं त्यांच्या मदतीस आले आहे. तेव्हा कार्यकर्त्यांतील क्रांतिकारी तडफ कायम टिकेल व कदाचित् त्यांत भरहि पडेल अशी आशा बाळगण्यास हरकत नाही.

एक वर्षभर नगरपालिकेचे काम केल्यानंतर मला असें वाटूं लागलें, कीं माझ्या शक्तीचा व्हावा तसा उपयोग तेथें होत नाही. काम अधिक झपाट्यानें व अधिक दक्षतेनें व्हावयास लागलें हेंच माझें मोठ्यांत मोठें काम. कोणताहि मूलग्राही फरक मला करून दाखवतां आला नाही. अध्यक्षांच्या राजिनामा देण्याचा माझा विचार होता. पण सर्व सभासदांनीं मला राहण्याचा आग्रह केला. त्यांनीं मला इतक्या प्रेमळपणानें व सौजन्याने वागवले होतें, कीं त्यांचा शब्द मला मोडवेना. माझ्या कारकीर्दीच्या दुसऱ्या वर्षाच्या अखेरीस मात्र मी अध्यक्षपदाला रामराम ठोकला.

ही १९२५ सालची गोष्ट. त्याच वर्षीच्या हिवाळ्यांत माझी पत्नी आजारी पडली व कित्येक महिने तिला लखनौ येथील रुग्णालयांत रहावें लागलें. त्या वर्षी काँग्रेसचें अधिवेशन कानपूरला भरलें होतें. मी अद्यापि काँग्रेसचा सरचिटणीस असल्यामुळें मन अस्वस्थ असतांहि मला अलाहाबाद, कानपूर व लखनौ अशी त्रिस्थळी यात्रा एकसारखी करावी लागत असे.

माझ्या पत्नीनें अधिक शुश्रूषेसाठीं स्वित्झर्लंडांत जावें असा अभिप्राय डॉक्टरांनीं व्यक्त केला. मलामुद्दां ही कल्पना पसंत पडली; कारण हिंदुस्थानच्या बाहेर जाण्यासाठीं मलाहि कांहीं तरी सबब हवीच होती ! माझे मन गहळ होऊन गेलें होतें.

व पुढ्या मार्गहि स्पष्ट दिसत नव्हता. हिंदुस्थानपासून दूर अंतरावर राहिलों तर वस्तुस्थितीचें अधिक चांगलें दर्शन होईल व माझ्या मनाच्या कानाकोपऱ्यांतून घुटमळणारा अनिश्चयाचा अधार नाहीसा होईल असें मला वाटलें.

१९२६ मार्चच्या प्रारंभी आम्ही व्हेनिसला जाण्यासठीं निघालो. माझी पत्नी, मुलगी व मी मिळून आम्ही तिघेजण होतो. माझी बहीण व माझा मेहुणा रणजित एस्. पडित त्याच बोटीनें निघालीं. त्यांचा युरोपला जाण्याचा वेत आमच्या आधी कितीतरी दिवस निश्चित झाला होता.

युरोपांत

तेरा वर्षाहून अधिकच काळ लोटल्यानंतर मी युरोपांत पुन्हां पाऊल टाकले. महायुद्ध, क्रांति, कल्पनातीत उलथापालथी यांनी खचून भरलेली तेरा वर्षे उलटून गेली होती. युद्धकालीन रक्ताच्या व अत्याचारांच्या समुद्रांत माझ्या परिचयाच्या जुन्या जगाने जलसमाधि घेतली असून माझ्या स्वागतासाठी नवेच जग उभे होते. सहा-सात महिने युरोपांत वास्तव्य होईल, फार फार तर वर्षअखेर रहावे लागेल अशी माझी कल्पना होती. पण तत्त्व एक वर्ष नऊ महिने आमचा मुक्काम झाला.

ह्या काळांत माझ्या मनाला शांति व शरीराला विश्रांति मिळाली. आम्ही बहुतेक सर्व वेळ स्वित्झर्लंडमध्ये, जिनीव्हात व मोटाना येथील डॉगरावरील आरोग्य-धामांत घालवला. माझी धाकटी वहीण कृष्णा १९२६ च्या उन्हाळ्यांत आम्हाला येऊन मिळाली. युरोपांत आम्ही असेपर्यंत ती आमच्याबरोबरच होती पन्नीला सोडून फार वेळ दूर राहणे इष्ट नसल्यामुळे दुसऱ्या गांवीं मला फारच थोडा वेळ रहावयाला सांपडत असे पत्नी बरी झाल्यावर मात्र फ्रान्स, इंग्लंड व जर्मनीमध्ये आम्ही थोडेफार हिंडलो. गिरिशंगावरील आमच्या घराभोवती वर्फाचा घेरा पडला, की हिंदुस्थान व त्याचप्रमाणे युरोपखंडापासून आपण सर्वस्वी अलग झालो आहोत असा भाग होई. किनाऱ्यावरील प्रेक्षकांप्रमाणे माझी स्थिति झाली होती. लिहावे, वाचावे, प्रसंगांशी अनुसंधान राखावे, युरोपांतील नवीन रचनेकडे पहावे, त्यांतील राजकारणाकडे, अर्थकारणाकडे व तथे नांदणाऱ्या मनुष्यामनुष्यातील अधिक मनमोकळ्या सवधांकडे लक्ष द्यावे व त्यांच्यांतील रहस्य समजून घेण्याचा प्रयत्न करावा. आम्ही जिनीव्हाला गेल्यावर राष्ट्रसंघाच्या व आंतरराष्ट्रीय मजूर-कचेरीच्या कार्याविषयी मला जिज्ञासा वाटू लागली.

पण हिंवाळा मुरू झाला तसे हिंवाळी खेळांत माझे मन रगून गेले. कांहीं महिने तरी मला दुसरें तिसरें मुचत नव्हतें, मला दुसरा कांही उद्योग राहिला नव्हता. बर्फावरील स्केटिंग मी पूर्वी केले होतें, पण स्किइंगचा मला अभ्यास नव्हता. मला त्याची फारच चटक लागली. बरेच दिवसपर्यंत त्याचा त्राम झाला, पुष्कळ वेळां साष्टांग नमस्कारहि घालावा लागला, तरी मी त्याचा पिच्छा सोडला नाही. त्या खेळात माझे मन रगून जाई.

त्या काळांत विशेष असे कांहीं घडलेच नाही. दिवसामागून दिवस चालले

होते. माझ्या पत्नीची प्रकृति हळूहळू सुधारली व तिला शक्तीहि आली. तिकडे आम्हांला फारच थोडे हिंदी लोक भेटले. पण आमच्या युरोपांतील पावणंदोन वर्षांच्या मुदतींत नांवांनं माहिती असलेल्या कांहीं हिंदी निर्वासितांची व जुन्या कान्तिकारकांची भेट झाली.

जिनीव्हाला श्यामजी कृष्ण वर्मा आपल्या रुग्ण पत्नीसह एका घराच्या अगदी वरच्या मजल्यावर रहात असत. त्या वृद्ध पतिपत्नींच्या घरांत कायमचे नोकर-चाकर वगैरे कोणीच नसावे. विन्हाडाच्या खोल्या अधाऱ्या व कोदट होत्या. हरएक वस्तूवर धुळीचा जाड थर बसलेला असे. श्यामजीजवळ मुबलक पैसा होता, पण तो खर्च करावा असे त्यांना वाटत नसे. आणा दोन आणे वांचवावेत म्हणून ट्राम्-वेंत न बसता ते पार्यांच जात. भेटीला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे ते साशकतेने पहात असत. ती व्यक्ति ब्रिटिश हेर तरी असावी अगर त्यांच्या पैशावर डल्ला मारण्यासाठी तरी ती आली असावी असा त्यांचा प्रह उलट पुरावा मिळेपर्यंत कायम राही ! “इंडियन सोशॅलॅजिस्ट ” च्या जुन्या प्रती त्यांच्या खिशांत कोबलेल्या दिसा-वयाच्या. वारा-पंधरा वर्षापूर्वीचे आपण लिहिलेले लेख ते मोठ्या उत्सुकतेने वाचून दाखवीत. हॅमस्टेड येथील इडिया हाउस, ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी पाठवलेले हेर, त्यांची आपण केलेली फटफजिती वगैरे जुन्या जमान्यां-तील गोष्टीच ते सागत बसत. जीर्ण आणि धुरोळा बसलेल्या पुस्तकांनी भरलेलीं कपाटें भिंतीला टेकून सर्वत्र ठेवलेली होती. कोणत्याहि नवव्या माणसाकडे तीं पुस्तके मोठ्या दुःखी चेहऱ्याने पहात आहेत असा भास होई ! जमिनीवर देखील कागद, पुस्तके अस्ताव्यस्त पडलेली आढळत. कितीक तरी दिवस, आठवडे अगर महिने तीं तशींच पडलेली असावीत ! त्या सर्व जागेवर ओदासीन्यांचे व वार्थक्यांचे वाता-वरण इतके पसरले होते, कीं तेथें जीवन्तपणाचा तोडवळा देखील आगतुक पाहुण्याप्रमाणे अनिष्ट वाटावा ! त्यांच्या खोलीकडे जाणाऱ्या निःशब्द व अधाऱ्या अशा वाटेनें जाऊ लागले, कीं कोपऱ्याआडून मृत्यूची सांबली दत्त म्हणून पुढे उभी तर राहणार नाही ना, असा विचार मनांत येई ! आणि त्या घराच्या बाहेर पडल्यावर मोकळा वारा अगाला लागला कीं जिवाला सुटकेचा आनंद होत असे.

आपल्या पैशांची व्यवस्था लावावी, सार्वजनिक कार्यासाठीं निधि करून ठेवावा, व त्यांतून हिंदी विद्यार्थ्यांना परदेशांत शिक्षण घेण्यासाठीं पैसा मिळावा असे श्यामजींच्या मनांत होतें. मीं एक निधिधारक व्हावें असे त्यांनी सुचवले. पण ती जबाब-दारी स्वीकारण्याची मीं विशेष उत्सुकता दाखवली नाही. त्यांच्या पैशाच्या व्यवहारांत स्वतःला अडकवून ध्यावयाची माझी इच्छा नव्हती. शिवाय मीं अधिक उत्सुकता दर्शवली, तर मला त्यांच्या पैशाची हांव सुटली आहे असाहि किन्तु त्यांच्या मनांत लगेच आला असता ! त्यांच्यापार्शी किती माया आहे याचा थांगपत्ता कोणालाच नव्हता. जर्मन मार्कच्या घसरगुंडीत त्यांना बराच गोता बसला असेहि लोक म्हणत.

बडेबडे हिंदी गृहस्थ प्रसंगविशेषी जिनीव्हाला उतरत असत. राष्ट्रसघा-करतां येणारे लोक अधिकारीवर्गापैकींच असत, तेव्हां त्यांच्या हारामोऱ्याला उभे राहणे मुद्धां श्यामजींना शक्य नव्हतें. परंतु मजूर-कचेरींच्या कामासाठीं प्रमुख विनसरकारी व्यक्तीहि येत असत, व मधून मधून प्रसिद्ध कॉंग्रेसवालेहि येत. त्यांना भेटण्याची मात्र श्यामजी सटपट करीत. ते श्यामजींचे स्वागत कसें करीत तें पाहण्यासारखे होते. श्यामजीची भेट घेणें त्यांना बहुधा गैरसोयीचें वाटत असल्या-कारणाने समाजांत न्याना ते टाळण्याचा प्रयत्न करीत, व खाजगी भेटीचा प्रसंग आला तर काहींतरी सबब सांगून सटकून जात! त्यांच्याबरोबर हिंडणें फिरणें विनधोक समजण्यात येत नसे.

अशा प्रकारें श्यामजी व त्याची बायको यांचें आयुष्य एकान्तवासात व्यतीत होत होते. मुळेबाळे नाहींत, मित्रबांधव नाहींत, ओळखीदेखी नाहींत, मनुष्याशीं जवळजवळ सबंधच नाहीं! पुरातन काळच्या अवशेषाप्रमाणें त्यांची अवस्था झाली होती. त्याचा काळ सपला तरी ते ह्यात होणे असेंच म्हटले पाहिजे! वर्तमानकाळाशीं त्यांचे पटत नसे म्हणून जगाचा लोटा देखील जणु काहीं त्यांना टाळून, त्यांच्याकडे दुर्लक्ष करून वहात चालला होता. पण केव्हा केव्हां त्यांच्या डोळ्यांत पूर्वीची ठिणगी लक्षाकत असे. त्यांच्यांत व माझ्यात समानभूमि अशी कोणत्याच प्रकारची नसली, तरी त्यांच्याविषयीं मला सहानुभूति व अतृकपा वाटल्याशिवाय राहिली नाहीं.

त्यांच्या मृत्यूची बातमी दुकतीच वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाली. त्यांच्या पाठोपाठ लवकरच त्यांची मुशील पत्नीहि इहलोक सोडून गेली. श्यामजींच्या परदेशांतल वास्तव्यांत आमरण ती त्यांच्याबरोबर राहिली होती. हिंदी स्त्रियांच्या परदेशांतल शिक्षणासाठीं तिने बरीच रक्कम मागें ठेवली आहे असें कळतें.

मी दुसऱ्यादि एका गृहस्थांचे नांव अनेकवार ऐकलें होतें. ते गृहस्थ म्हणजे राजा महेंद्रप्रताप होत. त्यांना मी स्वित्झर्लंडांत पहिल्यादाच भेटलों. ते फार आशावादी दिसले. (अजूनहि ते तसेच असतील असें वाटतें.) त्यांचे विचार सदोदित नभोमडळांत विहार करीत असत. वस्तुस्थितोशीं त्यांची पूर्ण फारकत झालेली होती! बहुरूपाप्रमाणें असलेला त्यांचा वेष मी प्रथम पाहिला, तेव्हां मी जरा चकितच झालो. तिबेटच्या कडेपठारावर अथवा सैबेरियाच्या सखल प्रदेशांत तो पोशाख शोभला असता. माटू येथें आणि त्यांतूनहि उन्हाळ्यांत तो पोशाख विचित्र दिमत होता. अर्धवट लफ्फरी असा तो पेहेराव होता. गुडघ्यापर्यंत येणारे रशियन वृट त्यांनीं घातले होते. त्यांच्या कोटाला मोठमोठे किती तरी खिसे होते व सर्व खिशांत कागदपत्रें, फोटोग्राफ वगैरे वस्तू कांबलेल्या होत्या! जर्मन चॅन्सेलर बेथमान होलोगेग यांचें एक पत्र, मही केलेला कायसरचा फोटोग्राफ, तिबेटच्या लामाचें एक पत्र, व अशींच शेंकडों भेंडोळीं व छायाचित्रें त्यांतच ठेवलेलीं असत. त्या निर-निराळ्या खिशांतून इतिहाससंशोधक मंडळाचें एक प्रदर्शनच होतें म्हणा ना! तें

पाहून कोणलाहि आश्चर्य वाटल्यावांचून रहात नसे. ते म्हणाले, कीं एकदां चीनमध्ये असतांना महत्त्वाच्या पत्रांची एक पेटी गहाळ झाली तेव्हांपामून सगळीं कागदपत्रें अगावरच वागवावयाचीं असें मीं ठरवून टाकलें ! इतके खिसे शिवावे लागतात तें कां ह्याचा उलगडा अशा रीतीनें झाला !

जपान, चीन, तिबेट, अफगाणिस्तान वगैरे ठिकाणच्या धाडसी प्रवासाच्या किती तरी गोष्टी महेंद्रप्रतापांच्या सग्रहीं होत्या हजारां प्रसंग आयुष्यांत त्यानीं अनुभविले होते. त्यांचा इतिहास फार मनोरंजक वाटे. त्यांचा अगदीं ताजा उपक्रम म्हणजे “ आनंद मडळ.” ते त्यांनींच स्थापन केले होते “ आनंदी असा ” हे त्या मंडळाचें ब्रीदवाक्य. लॅटव्हिया (की लिथुआनिया ?) देशांत या मंडळाचा फैलाव फार मोठ्या प्रमाणात झाला होता असें त्यांच्या सांगण्यावरून कळले.

त्याची मतप्रचाराची पद्धति अशी : ते वेळोवेळीं वरीचशीं पोस्टकार्डें पाठवात. त्यांवर स्वतःचाच सदेश छापलेला असे. तीं कार्डें जिनिव्हा येथे अगर इतरत्र भरणाऱ्या निरनिराळ्या परिषदांच्या सभासदांच्या नांवें पोस्टात पडत. सदेशाखालीं त्यांची स्वाक्षरी असे. पण नांव लावात ते मात्र विलक्षण लांब व वैचित्र्यपूर्ण असे असावयाचे ! महेंद्रप्रताप यांपैकीं फक्त आद्याक्षरें तेवढीं ठेवून मग इतर पुष्कळच नांवें जोडण्यांत येत. त्यांनीं भेट दिलेल्या व त्यांच्या आवडत्या अशा प्रत्येक देशाचे एकेक निदर्शक नांव त्या मालिकेंत होते ! आपल्या आंतरराष्ट्रीय वृत्तीला ते या प्रकारें प्रस्फुटता देत असत ! हें प्रदीर्घ नांव लिहून सपलें कीं सरतेशेवटीं “ मानवसेवक ” असें आपलें यथायोग्य वर्णन ते करीत. महेंद्रप्रताप जें बोलत त्याचा गभीरपणें विचार करणें मोठें कठिण काम होते. मध्ययुगीन अद्भुतरम्य कथांतील एकादे पात्र अथवा विसाव्या शतकांत चुकून जन्मलेला डॉन क्विक्झोटच आपल्यापुढें उभा आहे असें त्यांच्याकडे पाहिलें कीं मनांत येई ! पण त्यांच्या स्वभावांत सरळपणा व कळकळ दिसत असे.

मादाम कामा ह्या पॅरिस येथें भेटल्या. त्या शृद्ध झाल्या होत्या. जवळ येऊन आपल्या चेहऱ्याकडे त्या अगदीं निरखून पहात व एकदम ‘ तुम्ही कोण ? ’ असें तुसडेपणानें विचारीत. बाई फार उग्र व भयंकर दिसावयाची. त्या बहिऱ्या झाल्या असाव्यात. कारण त्यांच्या प्रश्नाला कांहींहि उत्तर दिलें तरी परिणाम कोणताच होत नसे ! कारण आपण कितीहि सांगितले तरी त्यांचा जो कांही ग्रह एकदां बनला असेल, तो कायम राही.

इटलीमध्ये कांहीं वेळां मौलवी ओबीदुल्लांची भेट झाली. ते चलाख, म्हणजे जुन्या तऱ्हेच्या राजकीय कारस्थानांच्या कामांत चलाख दिसले. आधुनिक जगाची त्यांना ओळख नव्हती. “ हिंदुस्थानच्या सयुक्त घटने ”ची त्यांनीं एक योजना आंखली होती. त्यांत जातीय प्रश्न व्यवस्थित रीतीनें सोडवण्याचा प्रयत्न केलेला दिसला. इस्तबूल-मधील आपल्या कामगिरीची हकिकत त्यांनीं सांगितली. पण मला त्यात विशेष गोडी

नसल्यामुळे मला तिचे स्मरण राहिले नाही. काहीं महिन्यांनी त्यांना लाल लजपतराय भेटल्यावर तीच गोष्ट मौलवींनी त्यांनाहि निवेदन केली असावी. लालाजीवर त्यांच्या म्हणण्याचा बराच परिणाम झाला असावा. कारण हिंदुस्थानातील त्या वर्षीच्या कायदेमंडळातील निवडणुकीच्या वेळी ती गोष्ट व त्यापासून काढलेली चुकीची अनुमाने व उपसिद्धांत याना खूपच महत्त्व प्राप्त झाले. मौलवी नंतर हेजाज येथे गेले. नंतर मला त्यांच्याविषयी काही बातमी मिळाली नाही

बरकत-उल्ला नांवाचे दुसरे एक मौलवी होते पण ते अगदी निराळ्या सद्गताले. माझी-त्यांची भेट प्रथम बर्लिन येथे झाली. गृहस्थ वृद्ध, मोठे रसाळ, अति उत्साही व कोणालाहि हवेसे वाटतील असे असत. स्वभाव जरा भावडाच, फारशी बुद्धिमत्तेची देणगी नाही; पण नवे विचार जाणून घेण्याची, नवे जग समजून घेण्याची त्यांची तयारी होती. आम्हां स्वित्झर्लंडमध्ये असतां १९२७ साली सॅन्फ्रान्सिस्को येथे ते वारक्याची बातमी ऐकून मला वाईट वाटले.

महायुद्धकालीन गटांपैकी पुष्कळसे लोक बर्लिनला रहात असत. पण त्यांचे सवस्वरूप केव्हाच विलयाला गेले होते त्यांचे आपसांत पटत नसे व त्यांच्यांत भांडणे सुरू झाली होती. तुमच्याने विश्वासघात केला असा प्रत्येकाच्या मनांत सशय होता सगळीकडे राजकीय निर्वासितांचे नशीबच असे. बर्लिनमध्ये राहणाऱ्या ह्या हिंदी लोकांपैकी पुष्कळजण बैठे मध्यमवर्गीय उद्योग करीत होते पण तसे उद्योगसुद्धा मिळाले तर मिळत. युद्धोत्तर जर्मनीत तेहि दुर्मीळच झाले होते. क्रांतिकारक वृत्ति त्यांच्यांत मुळीमुळी उरलेली नव्हती व ते राजकारणांत यत्किंचितहि लक्ष घालीत नसत.

ह्या महायुद्धकालीन गटाचा इतिहास मनोरंजक वाटला. १९१४ साली त्यांच्या-पैकी बहुतेकजण जर्मनीतील निरनिराळ्या विश्वविद्यालयांतून शिकत होते. जर्मन विद्यार्थ्यांच्या जीवनाशी त्यांचे जीवन एकरूप होऊन गेले होते. ते जर्मन गाणी गात, जर्मन खेळ खेळत, जर्मन बीर पीत, व जर्मन सस्कृतीविषयी त्यांच्या मनांत सहानुभूति व आदरबुद्धि वसत असे. महायुद्धाशी त्यांचा काय संबंध होता ? पण जर्मनीत राष्ट्राभिमानाचे जे वेद पिकले, त्याचा त्यांच्यावर काही अशी परिणाम झाल्या-वांचून राहिला नाही. वास्तविक त्यांना त्रिटिशांचा ट्रेप वाटे हे खरे; पण जर्मनीबद्दल त्यांना प्रेम वाटत होते असे नव्हे. त्यांच्या देशाभिमानामुळे ते त्रिटिशांच्या शत्रुपक्षाकडे झुकले, इतकेच. महायुद्धाला तोंड लागल्यानंतर आणखी काही जागृत क्रांतित्वादी हिंदी लोक स्वित्झर्लंडच्या वाटेने जर्मनीत उतरले. ह्या लोकांनी एक समिति बनवून हरदयाळांना पाचारण केले. हरदयाळ तेव्हां अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर रहात होते. हरदयाळ येईपर्यंत काही महिने लोटले. तितक्या अवधीत ही समिति म्हणजे एक वडे प्रस्थ होऊन बसले होते. समितीला जर्मन सरकारनेच एवढे महत्त्व आणून दिले. कारण त्रिटिशविरोधी जितके म्हणून घटक असतील, तेवढ्यांचा उपयोग

करून ध्यावयास जर्मन सरकार एका पायावर तयार होतें. आणि आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा फायदा आपल्या देशासाठी करून ध्यावा ही हिंदी लोकांची दृष्टि होती. जर्मनीचे श्राद्ध विकृत घेऊन आपण तर्पण करीत बसावें अशी कांहीं त्यांची इच्छा नव्हती. पण हवे-नको ठरविण्याची त्या वेळी परिस्थिति नव्हती. जर्मन अधिकाऱ्यांना ज्या गोष्टीची विशेष आवड्यकता होती, ती गोष्ट त्यांना पुरवणें आपणांला शक्य आहे, अशी त्यांची समजूत झाली व त्या भरंवशावरच थोडीशी घासार्धास करणे शक्य झाले होते. जर्मन सरकारनें हिंदी स्वातंत्र्याची हमी द्यावी असा त्यांनीं आग्रह धरला. असे दिसतें कीं, जर्मन परराष्ट्रीय खात्यानें त्यांच्याबरोबर तहनामाहि केलेला होता. जय झाला तर हिंदुस्थानचें स्वातंत्र्य आपण मान्य करू असे वचन व इतरहि कांहीं अटी त्या तहनाम्यांत नमूद करण्यांत आल्या. ह्या तहनाम्यावर विसंबूनच त्यांनीं महायुद्धांत मदत करण्याचें कबूल केलें. सरकार या समितीचा सर्व प्रकारें मान-इतमाम ठेवीत असे व तिच्या प्रतिनिधींना तर जवळ जवळ परराष्ट्रीय वकिलाच्या दर्जानें वागविण्यांत येई

या गटांतील अननुभवी तरुण माणसांना अशा प्रकारचें महत्त्व एकाएकी प्राप्त झाल्यामुळें त्यांपैकी कांहींजण जर शोफारत्याप्रमाणेच वागू लागले. आपण कांहीतरी ऐतिहासिक कामगिरी बजावीत आहोत, नवयुगाला प्रारंभ करणारें व अत्यंत महत्त्वाचे असे कार्य आपल्या शिरावर पडलेलें आहे, अशा त्यांची समजूत होऊन बसली. त्यांपैकी पुष्कळांना साहसार्ची कामे करावी लागली व पुष्कळदां जिवावरचे प्रसंगहि त्यांच्यावर गुदरले. महायुद्धाच्या उत्तरकांडांत त्यांचें महत्त्व कमी कमी होत जाऊन सरकार त्यांच्याकडे दुर्लक्ष करू लागलें. हरदयाळ अमेरिकेहून आले, परंतु त्यांना केव्हांच गचांडी मिळाली होती. समितीबरोबर त्यांचें मुळीच जमेना. जर्मन सरकार व समितीचे लोक दोघेहि त्यांना अविश्र्वासू समजत असत. त्यांनीं हरदयाळांना हळूच बाजूला काढले. १९२६-२७ सालामध्यें मी युरोपांत असतांना युरोपांतल जे हिंदी रहिवासी हरदयाळांविषयी इतक्या तुच्छतेनें व सतापाने बोलत, की मी तर त्यांचे बोलणें ऐकून चकितच झालो ! त्या वेळीं हरदयाळ स्वीडनम ये रहात असत. मला ते भेटले नाहीत. महायुद्ध सपले व त्याचबरोबर हिंदुस्थानी समितीचे वैभवहि सपलें. त्याच्या सर्व आशा भंग झाल्यानंतर जीवनांत काहीं गोडी उरली नाहीं. उच्च महत्त्वाकांक्षा मनांत बाळगून त्यांनीं डाव टाकला, पण तो फसला. इतक्या मोठ्या साहसानंतर व युद्धाच्या जमान्यांत एवढें मानमान्यता उपभोगल्यानंतर साधें आयुष्य हें केव्हांहि रक्षक वाटणार. पण आतां वेळ अशी आली, कीं चारचौघांसारखे पोटाभरू जीवनहि महाग झालें. त्यांना हिंदु स्थानची वाट बंद झाली होती. युद्धानंतर जर्मनीत पोटाला मिळण्याची मारामा पडू लागली. तो मोठा कठिण प्रसंग होता. नंतर त्यांपैकी कांहींजणांना ब्रिटिश सरकारनें हिंदुस्थानांत परत येण्याची परवानगी दिली; पण पुष्कळांना जर्मनीतच

घर करावें लागले. त्यांची स्थिति मोठी विचित्र झाली. ते कोणत्याच राष्ट्राचे नागरिक राहिले नाहीत. त्यांच्याजवळ अवश्य तो परवानाहि (पासपोर्ट) नव्हता. जर्मनीच्या बाहेर प्रवास करणे कठिण होत असे व जर्मनीत रहावें तर तेथेहि अनेक अडचणी येत. पोलिसांचीहि मेहेरनजर असली तर ठीक. अनिश्चित व संकटमय असें त्यांचें जीवन होतें. पोट भरावें कसे याची चिंता त्यांच्या मनाला जाळीत राही.

१९३३ च्या सुरुवातीला नाझी-सत्ता प्रस्थापित झाली व तेव्हांपासून त्यांच्या दुर्दैवांत भर पडली. “ अनार्य ” लोकांना, विशेषतः आशियामधील लोकांना जर्मन देश सुखाचा राहिलेला नाही. जोपर्यंत ते सरळ-सूत चालले आहेत, तोपर्यंतच त्यांना तेथे राहण्याची परवानगी मिळते. ब्रिटिशांच्या हिंदुस्थानवरील सत्तेला हिटलर-कडून स्पष्ट मान्यता मिळालेली आहे. ब्रिटिशांची सहानुभूति मिळवावी व ब्रिटिश सरकारच्या रोषाला प्राप्त झालेल्या कोणत्याहि हिंदी माणसाला आपण उत्तेजन देतो असें दिसून नये म्हणून त्यानें ही गोष्ट केली असावी हें उघड आहे. जर्मनीतील युद्धकालीन सधापैकी एक प्रमुख गृहस्थ आम्हाला बर्लिन येथें भेटले. त्यांचें नांव चपकराम पिलाई. ते जरा भपकच दिसले. तरुण हिंदी विद्यार्थ्यांनी त्यांना थट्टेनें अश्लाघ्य असें एक टोपण नाव दिलें होतें. त्यांना राष्ट्रवादच तेवढा समजत असे. कोणत्याहि प्रश्नाचा सामाजिक अगर आर्थिक दृष्टीनें विचार सुरू झाला, कीं ते त्या विषयाला बगल देत. जर्मन राष्ट्रवाद्याबरोबर (स्टील हेलमेटस्) त्यांची खूपच दोस्ती होती. ज्या थोड्या हिंदी गृहस्थांचे नाझी विचारसरणीशी पटत असे, त्यांपैकी हे एक होते. कांहीं महिन्यांपूर्वी त्यांच्या मृत्यूची बातमी मला तुरुंगांत वाचावयाला सांपडली.

सर्वस्त्रीं निराळ्या प्रकारचे गृहस्थ म्हणजे वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय. हिंदुस्थानातील एका प्रसिद्ध घराण्यापैकीं ते एक होते. लोकांत ते चट्टो या नांवानें ओळखले जात. अतिशय कर्तव्यगार व अतिशय गोड अशी ती व्यक्ति होती. त्याची नेहमीं ओढघस्त अग्रे. कपडे फाटके असत व पुष्कळ वेळां त्यांना एक वेळच्या जेवणा-पुरतें पैसे मिळण्याचीहि पचाईत पडे. मी इंग्लंडांत शिक्षण घेत असतां ते माझ्या जरा पुढें होते. मी हरो येथें गेलो तेव्हां ते आक्सफर्डला शिकत होते. तेव्हांपासून ते हिंदुस्थानांत आलंच नाहींत. कधी कधी त्यांना घरची ओढ लागून हिंदुस्थानांत यावे म्हणून त्यांच्या मनाची तळमळ सुरू होई. त्यांचे घरचे सर्वे सबंध केव्हांच तुटून गेले आहेत. ते हिंदुस्थानांत आले तर त्यांना कटाळा मात्र खचित येईल. परंतु कितीहि काळ लोटला व कितीहि दूरदूरच्या देशांत प्रवास झाला, तरी घराकडची ओढ कायमच राहतें. कोणत्याहि निर्वासिताला हा पायगोवा तोडणें शक्य होत नाहीं. यालाच मॅक्सिनीनें ‘ अतरीची जळजळ ’ असें म्हटलें आहे.

परदेशांत मला जे राजकीय निर्वासित भेटले, त्यांच्याबद्दल माझें विशेष चांगलें मत झालें नाहीं ही गोष्ट नमूद केली पाहिजे. त्यांच्या त्यागाचें मला अर्थातच

कौतुक वाटते व त्यांनीं जे हाल सोसले व सध्यां त्यांच्या मार्गांत ज्या अडचणी उभ्या आहेत त्याविषयीहि माझ्या मनांत सहानुभूति आहेच. त्यांच्यापैकीं पुष्कळसे लोक मला भेटले नाहींत. सर्व जगभर ते पसरलेले आहेत. फारच थोड्यांचीं नांवें आपणाला ऐकून तरी माहिती झालीं असतील. बाकीचे हिंदुस्थानी जगांतून पार नष्ट झाले असून ज्या देशबांधवांच्या भल्यासाठीं त्यांनीं खटपट केली, त्यांना त्यांची आठवणहि उरलेली नाहीं ! जीं थोडीं माणसें मला भेटलीं, त्यांपैकीं दोनच व्यक्ती विशेष बुद्धिमत्तेच्या अशा वाटल्या. एक वीरेन्द्र चट्टोपाध्याय व दुसरे एम्. एन्. रॉय. यांची मास्को येथें फक्त अर्धा तासच भेट झाली. त्या वेळीं ते एक प्रमुख कम्युनिस्ट समजले जात. नंतर त्यांचा कम्युनिझम, कट्टर कम्युनिझमहून जरा निराळा पडला. चट्टोपाध्याय कम्युनिस्ट पक्षाचे नसले, तरी त्यांचीं मते कम्युनिझमच्या बाजूलाच झुकत होती. हल्लीं दोन-तीन वर्षे रॉय हे हिंदुस्थानातील तुरुंगांतच अडकून पडले आहेत.

युरोपच्या पाठीवर कितीतरी हिंदी लोक भटकत राहिले आहेत. त्यांच्या तोंडून कान्तीची भाषा ऐकू येते. विलक्षण आणि साहसाच्या अशा सूचना ते करीत असतात व आपणाला विचित्र वाटतील असे प्रश्नहि ते विचारीत असतात. ब्रिटिश हेरखात्याची भीति त्यांच्या अतःकरणात कायमचें टाणें देऊन वसली असावी अशी मनाला शका वाटते.

पुष्कळ युरोपियन व अमेरिकन लोकहि आम्हांला भेटले. जिनीव्हापासून आम्ही पुष्कळ वेळां रोमा रोलॉ ह्यांना भेटण्यासाठीं व्हिलेनोव्ह येथें जात असू आम्ही त्यांच्याकडे प्रथम गेलो तेव्हां गांधीजींनी लिहिलेलें परिचयपत्र बरोबर नेलें होते. दुसरी मोलाची भेट म्हणजे तरुण जर्मन कवि व नाटककार अन्स्ट टेलर यांची. नाझी-आमदानीमुळें त्यांना जर्मनीत स्थान उरले नाहीं. न्यूयॉर्क येथील सिव्हिल लिबर्टीज यूनियनचे रोजर बाल्डविन ह्यांचीहि भेट झाली. जिनीव्हाला असतांना धनगोपाल मुकर्जी यांच्याबरोबरहि आमचा स्नेह जमून आला. फ्रँक दुकमन् हे गृहस्थ मला युरोपांत जाण्यापूर्वीं भेटले होते “ ऑक्सफर्ड ग्रुप मुव्हमेट ”चे ते प्रवर्तक होते. त्या विप्यासर्धीं त्यांनी मला काहीं वाड्मय दिलें होतें, ते वाचून मला अतिशय नवल वाटले व जिज्ञासाहि उत्पन्न झाली. जिनीव्हा येथें ते गृहस्थ मला पुन्हां भेटले व रुमानिया देशांत भरणान्या त्यांच्या संघटनेच्या आंतरराष्ट्रीय समारंभासाठीं त्यांनीं मला आमंत्रण दिलें. पण तेथें जातां न आल्यामुळें या नव्या भावनावादी चळवळीचें सूक्ष्म निरीक्षण मला करतां आलें नाहीं. माझी जिज्ञासा अद्यापि तशीच राहिली आहे. ऑक्सफर्ड ग्रुप चळवळीचा विस्तार होत असल्याचें वाचलें कीं मला अधिकाधिकच आश्चर्य वाटत असतें.

हिंदुस्थानांतील कलह

स्वित्झर्लंडमध्ये पोंचल्यानंतर लवकरच इंग्लंडांत सार्वत्रिक सप मरू झाला. तें वर्तमान ऐकून माझ्या मनांत खूपच खळबळ उडाली. माझी सर्व सहानुभूति अर्थातच सपवाल्यांच्या बाजूला होती. थोड्याच दिवसांनी सप कोलमडून पडल्याचें ऐकून स्वतःची हानि झाल्याप्रमाणें मनाला धक्का बसला. मी थोडे दिवस इंग्लंडमध्ये जाऊन राहिलो होतो. खाणी-मजुरांचा सप चालू होता. रात्रीच्या वेळीं लडन शहरभर अर्धवट काळोख पसरलेला असे. मी एकदां खाणीच्या प्रदेशाकडे चक्कर मारली. तो डर्बीशायरचा भाग असावा. खाणावरील मजूर, स्त्रिया व मुलें यांचे सुकलेले व निस्तेज डोळे माझ्या दृष्टीला पडले, व अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कित्येक मजुरांवर व त्यांच्या बायकांवर कोर्टांतून खटले चालू होते, तेहि दृश्य मला पहावयास मिळाले. खाणीचे डायरेक्टर व व्यवस्थापक हेच न्यायाधीश म्हणून बसले होते ! त्यांनीच मजुरावरील खटले चालवले व तांतडांच्या कायद्यान्वये कांहीं किरकोळ गुन्ह्यांबद्दल मजुरांना शिक्षाहि केल्या. एक खटला ऐकून मला विशेष चीड आली. सपमोझ्यांची दर उडवल्याबद्दल तीन चार स्त्रियांना कोर्टापुढे खेचण्यांत आलें होते. त्यांचीं लहान अर्भकें त्यांच्या कडेवरच होती. त्या बाया व तीं मुलें दोन्हीहि केविलवाणी व अर्धपोटीं दिसत होती. कित्येक दिवसपर्यंत चाललेल्या सपाचा परिणाम त्यांच्यावर होऊन तीं अशक्त झालीं होती. आपल्या तोड्या घास हिसकावून घेणाऱ्या सपफोड्यांचा त्यांना साहजिकच अतिशय राग आलेला होता.

न्यायदानमुद्धां वर्गानिरपेक्ष नसतें असें आपण पुष्कळदां वाचतो. हिंदुस्थानांत तर ही नेहमींचीच गोष्ट होऊन बसली आहे. पण इंग्लंडातहि हा अन्याय इतक्या उघडपणें चालत असेल अशी माझी कल्पना नव्हती; त्यामुळें मला प्रथम धक्काच बसला दुसरी एक आश्चर्याची गोष्ट मला दिसली ती अशी, की सपवाल्यात सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले होते. त्यांच्यावर अधिकाऱ्यांनी व पोलिसांनी दडपशाही चालवलेली होती हे तर स्पष्टच दिसत होतें. परंतु ही अपमानास्पद वागणूक तें निमूटपणें सहन करीत. कित्येक काळपर्यंत लढा चालू राहिल्यामुळें त्यांचा दम पार उखटून गेला असून ते जमीनदोस्त होण्याच्या वेताला आले होते. इतर मजूरसंपांतील त्यांचे भाईवंद त्यांना केव्हांच सोडून गेले होते. तरीहि गरीब विचान्या हिंदी

मजुरांशीं त्यांची तुलना करतां जमीन-अस्मानाचा फरक दिसून आला असता. तथा परिस्थितीतहि ब्रिटिश खाणी-कामगारांची संघटना मजवृतपणें टिकून राहिली होती व सर्व देशांतील, किंबहुना सर्व जगांतील कामगार-संघांची सहानुभूति, त्याचप्रमाणें वृत्तपत्रांत मिळणारी प्रसिद्धि वगैरे साधनांचाहि त्यांना फायदा होत होता. हिंदी मजुरांच्या वांग्याला यापैकीं कांहींच येत नाही. आणि इतका फरक असून देखील दोन्ही देशांतील मजुरांच्या दृष्टींत जी भीतीची छाया दगोचर होत होती, तिच्यांत किती विलक्षण साम्य आहे असा विचार मनांत आला.

हिंदुस्थानांत त्या वर्षी मध्यवर्ति व प्रान्तिक कायदे-मंडळांच्या त्रैवार्षिक निवडणुकी व्हावयाच्या होत्या, पण त्यांत मला कांहींच स्वारस्य वाटत नव्हतें. तेथें चाललेल्या अटीतटीच्या भांडणांचे प्रतिध्वनी मात्र मला स्त्रित्झर्लंडांतहि ऐकावयास मिळत असत. प. मालवीय व लाला लजपतराय ह्यांनीं स्वराज्य-पक्षाला विरोधी असा एक स्वतंत्र पक्ष स्थापन केला. त्याला ते राष्ट्रीय पक्ष असे म्हणत. ह्या नव्या पक्षाचीं तत्त्वे कोणत्या बाबतींत जुन्या पक्षापेक्षा भिन्न होती, हें मला त्या वेळीं व अजूनहि कळलेलें नाही. सध्यां कायदे-मंडळांत जे अनेक पक्षोपपक्ष उपस्थित झालेले दिसतात, त्यांच्यांत वस्तुतः तात्त्विक असा कोणताहि फरक नसतो. चडाऊ वृत्तीचे सभासद स्वराज्य-पक्षामुळेच प्रथमतः कायदे-मंडळांत आले. त्यांचें धोरण इतर पक्षांपेक्षा पुष्कळच जहाल असे. पण त्यांच्यांत व इतर पक्षांतील सभासदांत असणारा फरक देखील प्रकाराचा नसून प्रमाणाचाच होता.

नवीन निघालेला राष्ट्रीय पक्ष निःसशयच अधिक नेमस्त वृत्तीचा होता. खरें म्हणजे हिंदुमहासभेच्या बरोबर सहकार्यानिं काम करणारा हिंदूंचा पक्ष असंच त्याला म्हटलें पाहिजे. त्याचें पुढारीपण पं. मालवीयांनीं कां स्वीकारलें ते सहज समजण्यासारखें आहे. कारण त्यांचीं जीं सार्वजनिक मतें, जवळ जवळ तींच याहि पक्षाचीं सार्वजनिक मतें होती. पूर्वीच्या साहचर्यामुळें पंडितजी काँग्रेसला चिकटून राहिले असलें, तरी त्यांच्या व प्रागतिकांच्या बौद्धिक दृष्टिकोणांत फारसा फरक नव्हता. असहकारिता व काँग्रेसची प्रत्यक्ष प्रतिकाराची नवी पद्धति त्यांना फारशी पसंत पडली नाही. काँग्रेसचे धोरण ठरवण्यांतहि ते फार मन घालीत नसत. वर्किंग कभिटींत त्यांचा समावेश झालेला नव्हता. कायदे-मंडळाबाबतच्या काँग्रेसच्या आज्ञाहि ते पाळीत नसत. हिंदुमहासभेचे ते अत्यंत लोकप्रिय पुढारी असून जातीय प्रश्नांच्या बाबतींत त्यांच्या व काँग्रेसच्या धोरणांत बरीच तफावत दिसून येई. काँग्रेस-विषयीं त्यांना जें प्रेम वाटतें तें त्या सस्थेच्या सुखातीपासून त्यांचा तिच्याशीं संबंध आल्यामुळें वाटतें. स्वातंत्र्याची तळमळ त्यांच्या अतःकरणाला लागून राहिलेली असल्यामुळें व त्या ध्येयासाठीं परिणामकारक असें थोडेंबहुत कार्य करणारी काँग्रेस ही एकच एक संस्था आहे असें स्पष्ट दिसत असल्यामुळेहि काहीं अंशीं त्यांना काँग्रेस-

बहुल जिन्हाव्य वाटत असावा. पुष्कळदा त्यांचें अन्तःकरण काँग्रेसकडे ओढ घेतें. काँग्रेसची चळवळ सुरू असली कीं अनेकदां असें होतें; पण त्यांच्या बुद्धीला मात्र दुसऱ्याच पक्षाची विचारसरणी पसंत आहे. साहजिकच त्यांच्या मनाची सतत ओढाताण चालू असते व कधीं कधीं तर एकाच वेळीं परस्परविरुद्ध दिशांना जाण्याचा ते प्रयत्न करतात ! त्यामुळें जनतेचा गोंधळ उडतो. परंतु राष्ट्रवाद हा जात्याच गोंधळ उडवणारा आहे. आणि मालवीजयी तर निर्भेळ राष्ट्रवादी आहेत. त्यांना सामाजिक व आर्थिक उलटापालटीविषयी आस्था वाटत नाही. सांस्कृतिक, सामाजिक व आर्थिक दृष्ट्या ते जुन्या समाज-रचनेचाच पक्ष घेत व अजूनहि घेतात. हिंदी संस्थानिक, तालुकदार व जमीनदार त्यांना आपले हितकर्ते मित्र समजतात तें उगीच नव्हे. हिंदुस्थानांतून परकीय सत्तेचें समूळ उच्चाटन व्हावें असें त्यांना अगदीं अन्तःकरणापासून वाटतें. पण एवढा एकच बदल त्यांना हवा आहे. तहणपणीं त्यांनीं राजकारणाचा जो अभ्यास केला व राजकारणाचें त्यांना तेव्हां जें शिक्षण मिळालें त्याची छाप त्यांच्या विचारसणीवर अद्यापि आहे; व सध्यांच्या गतिमान् व क्रांतिकारक युद्धोत्तर जगकडे, ते स्थायी प्रकृतीच्या एकोणिसाव्या शतकाचा चम्पा चढवून टी. एच्. ग्रीन, जॉन स्टुअर्ट मिल, ग्लॅड्स्टन व मोर्ले यांच्या दृष्टिकोणानें, तीनचार हजार वर्षांच्या हिंदु-संस्कृतीच्या व समाजशास्त्राच्या काठीचा आधार घेऊन पहात असतात. विरोधानीं परिपूर्ण व समिथ्र अशा त्यांची विचारसरणी आहे. पण या विरोधांचेहि निराकरण करण्याचें सामर्थ्य आपल्या अर्गी आहे असा विलक्षण दृढ विश्वास त्यांच्या ठिकाणीं बसत असावा तहणपणापासून अनेकविध क्षेत्रांत त्यांनीं बजावलेली कामगिरी, हिंदुविश्वविद्यालयाप्रमाणें भव्य अशी सस्था प्रस्थापित करून जोडलेले यश, त्यांच्या अगची निष्ठा व कळकळ, त्यांचें प्रभावी वक्तृत्व, त्यांचें सौजन्य व आकर्षकपणा, यांच्या योगानें ते हिंदु जनतेला प्यारे होऊन बसले आहेत व त्यांच्या राजकीय मताशीं पुष्कळांचा विरोध असला, तरी ते पंडितजींना प्रेमादर्पूर्वकच वागवतात. त्यांच्या वयाच्या व कार्याच्या इतिहासामुळें त्यांना हिंदी राजकीय क्षेत्रांत भीष्माचार्याप्रमाणें मान असला, तरी आधुनिक जगाशीं त्यांचा फारच थोडा संबंध राहिलेला आहे. त्यांच्या म्हणण्याकडे लोक कान देतात; पण त्यांची भाषा जाण, दुर्बोध होत चालली आहे व ती समजली तरी कोणी मानीत नाही.

स्वराज्य-पक्षाचीं राजकीय मते जहाल होती व त्यांतील सभासदांना काँग्रेसची शिस्त पाळावी लागत असे. साहजिकच पंडितजी अशा पक्षाचे सभासद झाले नाहीत. त्यांना अधिक सौम्य धोरण हवें होतें व राजकीय आणि जातीय दृष्ट्या अधिक मोकळीकहि हवी होती; ती त्यांना त्या नव्या पक्षांत मिळूं लागली.

नव्या पक्षाविषयीं लाला लजपतराय निष्ठा दाखवीत तिचा उलगाडा मात्र सहज होत नाही. त्यांचा कल नेमस्त व जातीय धोरणाकडे झुकता असा असे. त्या वर्षीच्या उन्हाळ्यांत मी जिनीव्हा येथें लालाजींना भेटलों होतो. काँग्रेसच्या

विरुद्ध बंड करण्याची त्यांची कल्पना असेल, असें त्या वेळच्या बोलण्यावरून तरी वाटलें नाहीं. ते नव्या पक्षाला येऊन कसे मिळाले याची मला अजून कल्पना होत नाहीं. परंतु निवडणुकीच्या मोहिमेच्या वेळीं त्यांनीं संदिग्ध असे जे आरोप केले, त्यावरून त्यांच्या मनांत काय शिजत होतें याविषयी कयास बांधतां येण्यासारखा आहे. हिंदुस्थानबाहेरच्या लोकांशीं काँग्रेसचे पुढारी संगनमत करित असतात असा आरोप त्यांनीं केला. काबूल येथें आपली शाखा स्थापन करण्यांत काँग्रेसचा असाच हेतु होता असाहि त्यांनीं आक्षेप घेतला. अनेकवार विनंति केली असूनहि त्यांनीं आपले आरोप स्पष्टपणें अगर तपशीलवार मांडल्याचें मला आठवत नाहीं.

ह्या आक्षेपाची बातमी मला स्वित्झर्लंडांत कळली, त्या वेळीं मी चकितच झालों ! मी काँग्रेसचा चिटणीस असल्यामुळें काँग्रेसच्या कार्यसंघटनेविषयी मला संपूर्ण माहिती होती व काबूलची शाखा काँग्रेसला जोडून घेण्याच्या कार्मी देशबंधू दासांच्या श्रमाप्रमाणें माझेहि श्रम कारणीभूत झालेले होते. त्या वेळीं लालाजींनीं केलेल्या आरोपांचा तपशील मला समजला नसला, तरी त्यांचा एकदर रोख लक्षांत घेतां त्या आक्षेपांत कांहींच तथ्य नव्हतें असें म्हणावयास हरकत नाहीं. लालाजींचा असा गैरसमज कां व्हावा तें मला सांगतां येणार नाहीं. अनेक बाजारगण्यांवर त्यांनीं विश्वास ठेवला असावा व मौलवी अब्दुल्लाबरोबर झालेल्या संभाषणाचा परिणामहि त्यांच्या मनावर झाला असावा. पण निवडणुकींची तऱ्हाच विचित्र असते. लोक त्या वेळीं लवकर हातघाईवर येतात व नेहमींच्या वृत्तीवर हरताळ फांसला जातो. निवडणुकींचा जसजसा अधिक अनुभव मला येत आहे, तसतसा लोकशाहीच्या माझ्या-सारख्या पक्षपात्याला मुर्खीमुद्धां न शोभणारा असा वीट मला त्यांच्याबद्दल येऊं लागला आहे.

हिंदुस्थानांतील वाढती जातीय तेढ लक्षांत घेतां राष्ट्रीय पक्ष अथवा असाच दुसरा कोणता तरी पक्ष निघणें कमप्राप्तच होतें. हिंदूंच्या बहुसंख्येची मुसलमानांना धास्तां वाट आणि मुसलमान धमक्या देतात म्हणून हिंदूंना चीड येई. पैसा टाका नाहीं तर जिव्हास मुकाल, असली दरवडेखोरी वृत्ति मुसलमानांत फार बळावली आहे असें पुष्कळ हिंदूंना वाटत असे. त्यांना वाटे कीं विरुद्ध पक्षाला जाऊन सामील होण्याची धमकी देऊन जादा अधिकार मिळवण्याची वृत्ति मुसलमानांत वाढत चालला आहे. अशा परिस्थितींत हिंदुराष्ट्रीय भावनांच्या म्हणजे मुसलमानविरोधी जातीय भावनांच्या हिंदुमहासभेला बरेच महत्त्व प्राप्त झालें. महासभेनें चढाईचें धोरण आंखल्यामुळें प्रतिक्रिया होऊन मुसलमानांची जातीय भावना अधिकच वाढली. अशा प्रकारें क्रिया व प्रतिक्रिया यांची चुरस लागून देशांतील जातीय भावनांचा पारा झपाट्यानें वर चढत गेला. मुळांत देशांतील बहुसंख्याक व अल्पसंख्याक जातींचा हा प्रश्न होता. पण कांहीं ठिकाणीं असा विचित्र प्रकार घडून आला कीं परिस्थितीची पारबीं उलटीं फिरलीं. पंजाब व सिंध प्रांतांत हिंदू व शिख ह्या

दोन्ही अल्पसंख्य जाती होत्या. सर्व हिंदुस्थानांत बहुसंख्याक हिंदू आपणाला चिरइन टाकतील असें भय ज्याप्रमाणें मुसलमानांना वाटत असे, तसेंच भय या दोन प्रांतांतील हिंदूंना व शिखांना मुसलमानांच्या बाबतींत वाटूं लागलें. याद्वन अचूक भाषेंत बोलावयाचें झाल्यास प्रत्येक जातीपैकी नोकरपेशाच्या मध्यमवर्गीय लोकांना दुसऱ्या जातीतील मध्यमवर्गीय लोक आपणाला पिटाळून लावतील अशी भीति वाटूं लागली व काहीं अंशीं वरिष्ठवर्गीयांनाहि आपल्या हितसंबंधांवर पाय येईल कीं काय अशी शका उत्पन्न झाली.

जातीय भावनांची वाढ होत गेल्यामुळे स्वराज्य-पक्ष दुर्बळ झाल्य. त्यांतील कांहीं मुसलमान सभासद पक्ष सोडून गेले, तर कांहीं हिंदू सभासद राष्ट्रीय पक्षाला जाऊन मिळाले. मालवीय व लालाजी एकत्र आल्याकारणानें हिंदू मतदारांवर त्यांची खूप छाप पडली. जातीय तंत्र्यांचें माहेरघर असा जो पंजाब प्रान्त तेथें तर लालाजींचें खूपच वजन होतें. स्वराज्य पक्षातर्फे निवडणुकी लढविण्याच्या सर्व कामाचा बोजा माझ्या वडिलांच्याच शिरावर येऊन पडला. या जबाबदारीपैकी कांहीं वांटा उचलतील तर दासबाबू ह्यात नव्हते. वडिलांना दोन हात करण्याचा कधीच कटाळा नव्हता; निदान प्रसंग आला तर त्यांनीं कधीं माघार घेतली नाही. विरोधाचा वाढता जोर पाहून त्यांनीं आपलें सर्व बळ निवडणुकीच्या मोहिमेंत स्वर्च केलें. त्यांना जबरदस्त प्रहार सहन करावे लागले व त्यांनींहि सणसणित उलट टोले लगावण्यास कमी केलें नाही. ह्या पक्षयुद्धात दयेमायेची भाषाच नव्हती! निवडणुकी पार पडल्यानंतर कित्येक कडू जहर आठवणी मागें शिल्लक राहिल्या.

राष्ट्रीय-पक्षाला चांगलें यश मिळालें. पण त्यांच्या यशामुळें कायदे-मंडळांतील राजकीय वातावरण बरेंच मवाळ होत गेलें हे निःसंशय. खुद्द स्वराज्य-पक्ष हा एकंदर काँग्रेसच्या मानानें मवाळच होता. आपलें बळ वाढवण्यासाठीं कितीतरी सशयास्पद निष्ठेच्या माणसांना पक्षांत सामील करून घेणें भाग पडून पक्षाचें राजकीय सत्त्व आधींच कमजोर झालें होतें. राष्ट्रीय पक्षानेहि तेंच धोरण उचललें; पण तसें करतांना तो स्वराज्य-पक्षापेक्षाहि अधिक खालीं उतरला. त्यामुळें पदवीवाले, जमीनदार, कारखानदार वगैरे राजकारणाशीं केवळ ताकापुरता सबंध ठेवणाऱ्या व्यक्तींचा एक सरमिसळ घोळका राष्ट्रीय पक्षांत सामील झाला.

१९२६ च्या अखेरीस एक भयकर दुःखद प्रसंग घडून येऊन सर्व हिंदुस्थानभर भीतियुक्त तिरस्काराची एक प्रचंड लाट उठली. जातीय भावना घेऊन-प्रसंगीं किती हिडिस स्वरूप धारण करते ही गोष्ट त्या प्रसंगानें स्पष्ट झाली. एका धर्मवेष्ट्या मुसलमानानें स्वामी श्रद्धानंदांचा ते बिछान्यावर पडले असतांना खून केला! गुरख्यांच्या सगिनीपुढें आपली छाती उघडी करून जो वीरपुरुष गोळ्यांचा वर्षाव झेलण्यास तयार झाला, त्याला असें मरण यावें अ ! सुमारें आठ वर्षांपूर्वीं एक आर्यसमाजी पुढार रद्दहून दिल्लीच्या सुचिख्यात जुम्मा मशिदीच्या व्यासपीठावरून हिंदू-मुसलमानांच्या

ऐक्याची व हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याची घोषणा ह्याच पुरुषानें केली होती. त्या वेळीं अफाट श्रोतृसमुदायानें 'हिंदु-मुसलमान की जय' अशा आरोळ्यांनीं त्यांचें स्वागत केलें व बाहेर रस्त्यावर आपलें रक्त एकत्र सांठून त्या घोषणेची पूर्णता केली. पण आतां स्वतःच्या देशबांधवांकडून मारले गेलेले तेच स्वामी श्रद्धानंद मृत्युशय्येवर पडले होते ! आपण करीत आहों हें मोठें पुण्यकर्म आहे, त्यामुळें आपणाला स्वर्गलाभच होणार, अशी त्या मारेकऱ्यांची खुळी समजूत होती ह्यांत शंका नाही.

सदृश्याच्या पूर्तीसाठीं देहदंड सहन करणारें व मृत्यूलाहि न डगमगणारें असें जें शारीरिक धैर्य, त्याचें मला नेहमींच कौतुक वाटतें आणि आपल्यापैकीं बहुतेकांना माझ्याप्रमाणेंच कौतुक वाटत असेल. ही निर्भय वृत्ति स्वामी श्रद्धानंदांच्या ठिकाणीं उदंड वसत होती. भगव्या वस्त्रांनीं मंडित व वृद्धापकाळाच्या दरान्यापुढें यत्किंचितहि न वांकलेला असा त्यांचा भव्य आणि थोराड बांधा, तेजानें धगधगणारें त्यांचे डोळे व कधीं कधीं इतरांची दुर्बलता पाहून त्रासिकपणानें व सतापानें किंचित् काळक्रुद्ध भासणारी त्यांची ती चर्या—हें त्यांचें चित्र मला किती स्पष्टपणें आठवत आहे ! अजूनहि किती वेळां तरी त्यांची प्रतिमा माझ्या डोळ्यांसमोर उभी असल्याचा मला भास होतो !

ब्रुसेल्स येथील जित राष्ट्रांची परिषद

१९२६ च्या अखेरीस मी बर्लिन येथे रहात असतां ब्रुसेल्स येथे लवकरच जित राष्ट्रांची परिषद भरणार असल्याचे मला कळलें. परिषदेची कल्पना मला पसंत पडल्यामुळे हिंदी काँग्रेसनेंहि या परिषदेत अधिकृत भाग घ्यावा असें मी हिंदुस्थानांत पत्र लिहून कळवलें. माझी सूचना मान्य करण्यांत आली व हिंदुस्थानच्या वतीनें माझी प्रतिनिधि-म्हणून निवड करण्यांत आली.

ब्रुसेल्स परिषद १९२७ फेब्रुवारीच्या प्रारंभी भरली होती. परिषदेची कल्पना प्रथम कोर्णा काटली तें मला माहीत नाही. त्या काळांत बर्लिन ही बाहेरच्या राजकीय व सामाजिक निर्वासितांची व जहाल गटांची उतारपेठच झाली होती व या बाबतींत तें पॅरिसशी, हलके-हलके बरोवरी करू लागले होतें. बर्लिनमध्ये कम्युनिस्टांचा जोरहि खूपच होता. जित राष्ट्रांनीं एकजुटीनें कांहीं कार्यक्रम पार पाडावा व जहाल मजूर-पक्षाची व त्यांची एकी व्हावी असे विचार त्या वेळीं बऱ्याच जणांच्या मनांत घोळत होते. स्वातंत्र्याचें युद्ध हें सर्वांनीं मिळून साम्राज्यशाहीचरोबर खेळावयाचें युद्ध आहे, त्यासाठीं एका बैठकीवर जमून विचार करणें व शक्य तर एकसाथ चढाई करणें फार इष्ट आहे, याची जाणीव अधिकाधिक होऊ लागली होती. इंग्लंड, फ्रान्स, इटली वगैरे साम्राज्यवादी राष्ट्रे साहजिकच असल्या प्रयत्नांच्या विरुद्ध होती. पण महायुद्धानंतर जर्मनीचें साम्राज्य नष्ट झालें, तेव्हां इतरांच्या साम्राज्यांतील वसाहतींतून व पादाकांत प्रदेशांतून ज्या चळवळींच्या वाव-टळी उठत, त्यांच्याकडे जर्मनी साभिलाष तटस्थपणानें पहात राहिला होता. बाहेरचे असंतुष्ट व प्रगमनशील लोक बर्लिनला जमत याचें हें एक कारण आहे. चीनच्या कुओ-मिन्-टांग मधील जहाल गट या सर्व लोकांत विशेष प्रामुख्यानें व धडाडीनें काम करीत असे. चीनमध्ये कुओ-मिन्-टांगची प्रगति झाल्यावाताच्या वेगानें होत होती व त्याच्या माऱ्याखालीं सरजामदारीचे महान् वृक्ष उन्मळून पडत आहेत असें दृश्य त्या काळीं दिसत होतें. ह्या देखाव्याचें स्वरूप पाहून साम्राज्यवादी राष्ट्रांनीं आपली नेहमींची बेमुर्वतीची श्रुति व हुकूमशाही भाषा हीं दोन्ही सोडून दिलीं. चीनच्या स्वातंत्र्याचा व एकीकरणाचा प्रश्न आतां फार वेळ खाणार नाही अशीं लक्षणें दिसू लागलीं. कुओ-मिन्-टांग यशानें धुंद बनली असली, तरी पुढच्या अडचणीहि तिला दिसत होत्या. त्यासाठीं आंतरराष्ट्रीय मतप्रचार करून आपली

बाजू बळकट करावी अशी तिची इच्छा होती. कुओ-मिन्-टांगमधील जहाल पक्षाने बाहेरच्या कम्युनिस्ट व कम्युनिस्टसदृश लोकांचे सहकार्य मिळवून अशा तऱ्हेच्या मत-प्रचाराचा आग्रह धरला असावा. त्यामुळे बाह्य जगांत चीनचे व चीनमध्ये त्यांच्या पक्षाचे बळ वाढणार होते. कुओ-मिन्-टांगमध्ये तोंपावेतो एकमेकाचे कटे वैरी असे दोन तट पडले नव्हते. त्यामुळे वरकरणी तरी कुओ-मिन्-टांग पक्ष एकदिलाने काम करतांना दिसत असे.

जित राष्ट्रांच्या परिषदेची कल्पना कुओ-मिन्-टांगच्या युरोपांतील प्रतिनिधींनी उचलून धरली. कदाचित् त्यांनी व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनीच परिषदेची कल्पना काढली असावी. कांहीं कम्युनिस्ट व कम्युनिस्टसदृश कार्यकर्तेहि या प्रयत्नांत अगदी प्रथमपासून होते. परंतु सर्वसाधारणपणे परिषदेत कम्युनिस्ट मागे-मागेच राहिले होते. युनायटेड स्टेट्स्च्या आर्थिक साम्राज्यवादांमुळे दक्षिण अमेरिकेतील जनता रूढ झाली होती. तेथूनहि परिषदेला चांगला पाठिंबा मिळाला व मदतहि झाली. मेक्सिको देशाला जहाल अध्यक्ष लाभला असल्यामुळे, युनायटेड स्टेट्स्-विरोधी असा दक्षिण अमेरिकेचा गट आपल्या नेतृत्वाखाली तयार करावा अशी त्यांचीहि फार इच्छा होती. त्यांनी परिषदेत अत्यंत उत्साहाने भाग घेतला. तेथील सरकार अधिकृत रीत्या भाग घेईल हें शक्य नव्हते; पण परिषदेला प्रेक्षक म्हणून सरकारतर्फे एक प्रमुख मुत्सद्दी आला होता.

जावा, इंडो-चायना, पॅलेस्टाइन, सीरिया, इजिप्त या देशांचे आणि उत्तर आफ्रिकेतील अरबांचे व आफ्रिकेतील निग्रो लोकांचे प्रतिनिधी त्या त्या देशांच्या राष्ट्रीय सस्थांतर्फे ब्रूसेल्स येथे उपस्थित होते. पुष्कळ जहाल मजूर-सस्थानीं देखील आपले प्रतिनिधी धाडले होते. ज्यांनी युरोपांतील मजूर-चळवळीत प्रामुख्याने भाग घेतला होता, अशीं कित्येक सुप्रसिद्ध माणसे परिषदेला हजर होती. कम्युनिस्टहि परिषदेला आले व त्यांनी तेथील कार्यक्रमांत महत्त्वाची कामगिरी बजावली. ते परिषदेत कम्युनिस्ट म्हणून आले नसून कामगार-संघांचे अथवा तत्सदृश सस्थांचे प्रतिनिधी म्हणून आले होते.

जॉर्ज लान्सबरी यांची अध्यक्षस्थानीं निवडणूक झाली व त्यांनीं वक्तृत्वपूर्ण असे भाषण केले. परिषद म्हणजे जहाल लोकांची कपूशाही नव्हती आणि कम्युनिझमच्या ध्रुवताऱ्यावर दृष्टि ठेवून परिषदेची नाव पाण्यांत लोटण्यांत आली नव्हती ही गोष्ट लान्सबरी यांनीं परिषदेचे अध्यक्षस्थान मंडित केले एवढ्यावरूनहि सिद्ध होण्यासारखी आहे. कम्युनिस्टांविषयी परिषदेतील लोकांच्या मनांत मित्रभाव होता हें मात्र निःसंशय. अनेक बाबतींत त्यांच्याशीं मतभेद दिसून आला, तरी कार्यक्रमाचे कित्येक समान मुद्देहि आढळून आले.

तेथे एक कायम स्वरूपाची सस्था स्थापण्यांत आली. तिचे अध्यक्षस्थान स्वीकारण्याचे लान्सबरींनीं कबूल केले. ह्या सस्थेचे नांव साम्राज्य-विरोधी लीग.

पण यांत आपली घिसाडघाई झाली असा पश्चात्ताप त्यांना लवकरच झाला असावा. अथवा त्यांच्या मजूर-पक्षांतील सहकाऱ्यांना त्यांचें करणे पटलें नसेल. त्या वेळीं “बादशहांचा विरोधी पक्ष” म्हणून मजूर-पक्ष ओळखला जात असे. लवकरच त्याची प्रगति होऊन “बादशहांचें मंत्रिमंडळ” बनवण्याचा मान त्यांच्या पक्षाला मिळवण्याचा होता. तेव्हां मंत्रि-मंडळाच्या भावी सभासदांनी असल्या साहसी व क्रान्तिकारी राजकारणाच्या कार्यांत हात विटाळून घेऊन कसे चालेल? फार काम असल्याचें निमित्त सांगून लॉन्सबरींनी लीगच्या अध्यक्षपदाचा राजिनामा दिला. एवढ्यानेच भागलें नाहीं. त्यांनी लीगच्या सभासदत्वाचाहि राजिनामा देऊन टाकला. केवळ दोनतीन महिन्यांपूर्वी ज्या गृहस्थांच्या भाषणाचें मी कौतुक केले, त्यांच्यांत इतका फरक अभावितपणें पडलेला पाहून मला खेद वाटला.

तथापि साम्राज्यविरोधी लीगच्या आश्रयदात्यांत पुष्कळच थोरथोर व्यक्तींचा समावेश झालेला होता. आइन्स्टिन, मादाम सन्यत्सेन व मला वाटतें रोमो रोला ह्यांचा समावेश आश्रयदात्यांमध्ये झालेला होता. बऱ्याच महिन्यांनंतर अरब-ज्यूच्या तऱ्यांत लीगनें अरबांचा पक्ष उचलला म्हणून आइन्स्टिनना राजिनामा दिला.

वसाहतीच्या व इतर परावलंबी देशांतील प्रश्नांची ओळख होण्याच्या कामीं ब्रुसेल्स येथील परिषद व नंतर लीगच्या समितीच्या ठिकठिकाणीं भरलेल्या बैठकी यांची मला फार मदत झाली. पाश्चात्य मजूर-चळवळींतील विरोधी पक्षांचें अन्तरग मला त्यामुळे कळून आलें. त्यांच्यासबधीं मला आधीं थोडीशी माहिती होतीच, व मी त्याविषयी वाचलेंहि होते. पण प्रत्यक्ष संबध कांहींच आला नसल्यानें माझ्या माहितीला वस्तुस्थितीविषयक ज्ञानाचा आधार मिळालेला नव्हता. दुसऱ्या व तिसऱ्या आंतरराष्ट्रीय मजूर-संघटनांपैकीं तिसऱ्या आंतरराष्ट्रीय मजूर-संघटनेचा मी चाहता होतो. दुसऱ्या आंतरराष्ट्रीय मजूर-संघटनेची महायुद्धापासून पुढची सगळी कारकीर्द पाहून मला अगदीं तिटकारा आलेला होता तिचा मोठ्यातला मोठा आधार जो ब्रिटिश मजूर-पक्ष त्याची आम्हां हिंदी लोकांना तर चांगलीच ओळख पटलेली होती. त्यामुळे ओघानेंच मी कम्युनिझमकडे वळलो. त्यांत कांहींहि वैगुण्य असलें तरी तो निदान दांभिक व साम्राज्यवादी तरी नव्हता. कम्युनिझम-विषयीची माझी निष्ठा शास्त्राधिष्ठित नव्हती, कारण कम्युनिझममधील गहन सिद्धांतां-सबधीं मला विशेष ज्ञान नव्हतें. कम्युनिझममधील ठळक ठळक मुद्द्यांशीं मात्र माझा परिचय झाला होता. त्यामुळे व रशियांत गुरू असलेल्या अश्रुतपूर्व घडामोडींमुळे माझें लक्ष कम्युनिझमकडे वेधलें. परंतु कम्युनिझमचा हुकूमशाही, कम्युनिस्टांची चढेलपणाची व अशिष्टपणाची कार्यपद्धति, स्वतःशीं मतेक्य नसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा धिक्कार करण्याचा त्यांचा स्वभाव वगैरे गोष्टींची मला अनेकदां चीड येत असे. कम्युनिस्ट अर्थातच असें म्हणतील, कीं माझ्या पांढरपेशा शिक्षणा-मुळे व वळणामुळे माझ्या बाबतींत ह्या अशा मानसिक प्रतिक्रिया व्हावयाच्याच.

गोष्ट जरा चमत्कारिक वाटेल; पण साम्राज्यविरोधी समितीच्या सभांतून किरकोळ मुद्द्यांवर माझे मत इंग्रजी व अमेरिकन सभासदांच्या बाजूला असल्याचें दिसून येई. कार्यपद्धतीविषयी तरी माझ्या व त्यांच्या दृष्टिकोणांत बरेच साम्य होतें. बाताळ्या व चन्हाटी ठरावांना आमची हरकत असे. ठराव साधे व सुटसुटीत असावेत असें आम्हांला वाटे; पण युरोपांतील परंपरा निराळी दिसली. समिती-मध्ये कम्युनिस्टांत व इतरांत पुष्कळदां मतभेद होत. पण बहुधा कांहींतरी तडजोड निघत असे. पुढें आमच्यापैकी कांहींजण घरोघर परतले. त्यामुळें समितीच्या बैठकींना हजर राहणें तदनंतर शक्य झालें नाहीं.

ब्रुसेल्स येथील परिषदेमुळें साम्राज्यवादी राष्ट्रांच्या परराष्ट्रीय व वसाहत-खात्यांची बरीच ताराबळ उडाली होती. परिषदेवर त्यांनीं बारीक नजर ठेवली होती. ब्रिटिश परराष्ट्रीय खात्यापैकी सुप्रसिद्ध लेखक “आंगुर” यानें आपल्या पुस्तकांत ह्या परिषदेबद्दल अद्भुत व क्वचित् हास्यास्पद अशी माहिती दिलेली आहे. खुद्द कॉंग्रेसच्या अधिवेशनांत आंतरराष्ट्रीय हेरांचें पेंव फुटलें होतें. पुष्कळ प्रतिनिधी तर हेर खात्याचेच प्रतिनिधी असावेत ! पुढें यासबर्धी आम्हांला एक मोठा मजेंदार अनुभव आला. फ्रेंच हेर खात्यांतील एक गृहस्थ माझ्या अमेरिकन मित्राला तो पॅरिस येथे रहात असतां भेटण्यासाठीं आला. कांहीं गोष्टींसंबंधीं विचारपूस करण्याकरतां तो सहजगत्या आला होता. चौकशी झाल्यावर “तुम्हीं मला ओळखलें का ? आपली पूर्वीं भेट झालेली आहे.” असें त्यानें म्हटलें. खूप निरखून पाहिल्यावरहि माझ्या मित्राला त्याची ओळख पटेना. मग त्या हेरानें आठवण दिली, कीं “ब्रुसेल्स परिषदेच्या वेळीं मी एक निग्रो प्रतिनिधि म्हणून तेथें आलों असतां आपली भेट झाली होती. तोंड, हात वगैरे सर्व अग मीं त्या वेळीं काळे करून घेतलें होतें ! ”

समितीची एक बैठक कलोन येथें झाली. तेथें मी उपस्थित होतो. बैठक संपल्यावर जवळच ड्युसेल्डॉर्फ येथें सॅक्को व्हॅनझेटी यांच्याबद्दल एक सभा भरणार होती तेथे यावे म्हणून आम्हांला विनंति करण्यांत आली. सभेहून परत येत असतां पोलिसांनीं परवान्याबद्दल हटकलें. बहुतेकांपाशीं परवाने होते. माझा परवाना मात्र कलोन येथें हॉटेलमध्येच राहिला होता. ड्युसेल्डॉर्फ येथें फक्त कांहीं तासच घालवा-वयाचे असल्यामुळें मीं तो बरोबर घेतला नव्हता. झालें, मला पोलिसचौकीवर नेण्यांत आलें. सुदैवानें तेथेहि कांहीं समानशील भेटलेच. एक इंग्रज गृहस्थ व त्यांच्या पत्नी यांचेहि परवाने कलोनलाच राहिले होते. एका तासानें पोलिस-अधिकाऱ्यांनीं आम्हांला निरोप दिला.

नंतरच्या काळांत साम्राज्यविरोधी लीग कम्युनिझमच्या बाजूला अधिक झुकत गेली. तथापि तिचें व्यक्तित्व कधींच नष्ट झालें नाहीं. माझा फक्त पत्रद्वारेच लीगशी सबंध येत असे. १९३१ सालीं गांधी-अर्विन तहनाम्याच्या बाबतींत मीं जो भाग घेतला, त्याबद्दल लीगचा माझ्यावर अत्यंत रोष होऊन मला

बहिष्कृत करण्यांत आले; म्हणजे कसला तरी एक ठराव करून मला लीगच्या बाहेर घालविण्यांत आले. त्यांना राग आला तो साहजिकच होता. परंतु माझ्या धोरणाचें स्पष्टीकरण करण्याची संधि तरी त्यांनी मला द्यावयाला हवी होती.

१९२७ च्या उन्हाळ्यांत माझे वडील युरोपमध्ये आले. मी त्यांना व्हेनिस येथें भेटलो. नंतर कित्येक महिनेपर्यंत आम्ही एके ठिकाणीच रहात होतो. वडील, माझी पत्नी, माझी धाकटी बहीण व मी असे सर्वजण सोव्हिएट रशियाच्या १० व्या वाढदिवसाच्या समारंभासाठी नोव्हेंबर महिन्यांत मास्को येथें गेलों. मास्कोंत आम्ही फक्त तीन किंवा चारच दिवस मुक्काम केला. मास्कोला जाण्याचें सुद्धां अगदीं शेवटच्या क्षणीं ठरले. पण आम्ही गेलों. त्याचा आम्हांला नंतर फार आनंद झाला. कारण तेथें जें कांहीं अल्पस्वल्प पहावयाला सांपडले, तें सुद्धां फार महत्त्वाचें होतें. नव्या रशियासबर्धी आम्हांला विशेष बोध झाला नाहीं आणि इतक्या थोड्या दिवसांच्या भेटींत तो होणेहि शक्य नव्हतें; पण तेथील सर्वच सोव्हिएट व सांघिक कल्पना माझ्या वडिलांना अजिबात नवीन अशा वाटल्या. त्यांचें सगळें शिक्षण कायद्याच्या व सनदशीर राजकारणाच्या चौकटींत झालेलें असल्यामुळें त्या चौकटींतून स्वतःची सुटका करून घेणें त्यांना फार अवघड होत असे. पण मास्को येथें पाहिलेल्या दृश्यांचा त्यांच्या मनावर खूपच परिणाम झाला.

सायमन-कमिशनची घोषणा झाली तेव्हां आम्ही मास्को येथें होतो व त्यासंबर्धीची बातमी आम्ही मास्कोच्या वृत्तपत्रांतच प्रथम वाचली. नंतर कांहीं दिवसांनीं एका अपिलाच्या कामी वडिलांना लडन येथे जावें लागले. सर जॉन सायमन हे त्या कामांतील त्याचे सहकारी होते या फिर्यादीच्या वावतींत हिंदुस्थानांत मीहि पुष्कळ वर्षांपूर्वी काम चालवले होते परंतु नंतर माझा त्याच्याशीं कांहीं संबध राहिला नाहीं. तरी सायमन ह्यांनीं सूचना केल्यावरून मी त्यांच्या कचेरींत वडिलांच्या बरोबर विचार-विनिमयासाठीं गेले होतो.

युरोपांतील आमचें वास्तव्य अपेक्षेबाहेर लांबलें. १९२७ साल सप्त आलें होतें. वडील युरोपांत आले नसते तर आम्ही कदाचित् लवकरहि हिंदुस्थानकडे वळलों असतो. परत जातांना युरोपच्या आग्नेय भागांत व तुर्कस्तान आणि इजिप्तमध्ये कांहीं दिवस घालवावेत असा वेत आम्ही जोजला होता. पण त्यासाठीं वेळच उरला नाहीं; कारण मद्राम येथें भरणाऱ्या काँग्रेस-अधिवेशनासाठीं वेळेवर पोचण्याची मला उत्सुकता लागून राहिली होती. आम्ही मार्सेलसहून कोलबोला गेलों. वडील मात्र आणखी तीन महिने युरोपांतच राहिले.

पुनरागमन व पुनश्च राजकारण

मी युरोपद्वन परतलों तेव्हां माझे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम प्रकारचें होतें. माझी पत्नी अद्यापि साफ बरी झाली नसली, तरी तिच्या प्रकृतीत पुष्कळच सुधारणा झाली असल्याकारणानें तिच्याबद्दल मला काळजी करण्याचें कारण राहिलें नाहीं. माझ्या उत्साहाला व चैतन्याला बहर आला असून मनांतील विरोधाच्या व वैकल्याच्या भावनाचा कोलाहल शांत झाल्यामुळें काहीं काळ तरी चित्त प्रसन्न झाले होतें. माझी दृष्टि फांकून केवळ राष्ट्रवाद हा खात्रीनेच अपुरा व संकुचित आहे असें वाटूं लागलें. राजकीय स्वातंत्र्य अवश्यमेव पाहिजे ह्यांत शका नाहीं; पण योग्य स्थळाकडे नेणारी एक वाट, एवढेंच तिचें महत्त्व. सामाजिक स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय व समाजाचें व शासनयंत्राचें स्वरूप समाजवादानुसारी बनवल्याशिवाय देशाचा अगर व्यक्तीचा फारसा उद्धार होणे अशक्य असें वाटूं लागलें. जागतिक व्यवहाराविषयी मला अधिक स्पष्ट कल्पना आली व सदोदित बदलणाऱ्या आधुनिक जगाचें मर्म मला जास्त चागल्या तऱ्हेनें समजूं लागले. फक्त चालू उलाढाली व राजकारण यांच्यासबधीं मीं खूप वाचले होतें असे नव्हे, तर माझ्या आवडीच्या सांस्कृतिक व शास्त्रीय विषयांचेहि मीं खूप वाचन केलेलें होतें. युरोपात व अमेरिकेंत कल्पनेला चकित करून सोडणारे जे राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक फेरबदल फार मोठ्या प्रमाणावर घडून येत होते, त्यांचा अभ्यास करणे मला अतिशय आनंदप्रद वाटत असे. कांहीं दुःखद घटना घडतांना दिसत असल्या, तरी सोव्हिएट रशिया-बद्दल माझ्या मनांत प्रेम उत्पन्न होऊन जगाला देण्यासारखा कांहींतरी सदेश रशिया-पार्शी आहे असें माझे मन सांगू लागलें. या शतकाच्या तिसऱ्या दशकांत आपली स्थिति सुधारण्यासाठीं युरोपचे प्रयत्न सुरू होते. आर्थिक मंदीचा काळ अजून लांब होता; पण परत यावयाच्या वेळीं माझी खात्री होऊन चुकली, कीं युरोपमध्ये स्वस्थता राखण्याचे जे प्रयत्न सुरू आहेत ते नुसते वरपांगी असून युरोपांत व जगात लवकरच मोठमोठे स्फोट व उलथापालथी होणार; त्या टळत नाहींत. हे जागतिक धरणीकपाचे आंचके बसूं लागतील त्या वेळीं त्यांच्या प्रतिकारासाठीं आपल्या शक्तीप्रमाणें आपल्या देशाची तयारी करणें हेंच आमचें प्रथम कर्तव्य होय. ही जी तयारी करावयाची, ती या विचारसरणीच्या दृष्टीनें करणें अवश्य होतें. राजकीय स्वातंत्र्याच्या ध्येयाच्या बाबतींत कोणतीहि संदिग्धता उरूं न देतां राजकीय स्वातंत्र्य हेंच एक ध्येय आम्हांला

आमच्या पुढे ठेवतां येण्यासारखें आहे, ह्याची स्पष्ट जाणीव व्हावयाला हवी होती. ह्या ध्येयांत व साम्राज्यांतर्गत स्वातंत्र्यासबधीं प्रचलित असणाऱ्या सदिग्ध व सकीर्ण मतांत मूलतः भेद आहे. तदनंतर सामाजिक ध्येयाचा विचार. ह्या बाबतींत त्या काळची काँग्रेस जहाल धोरण स्वीकारील अशा अपेक्षा करणें योग्य ठरलें नसतें. काँग्रेस ही सर्वस्वी राजकीय व राष्ट्रीय सस्था असून इतर गोष्टींचा विचार करण्याचा तिला अभ्यास नसला, तरी देखील प्रारंभ करून पाहण्याला हरकत नव्हती. काँग्रेसच्या बाहेर जी मजूर-मडळी व तरुण मडळी होती, त्यांच्यामध्ये सामाजिक ध्येयाच्या कल्पनेचा जोरदार प्रसार करणें अधिक सोपें होतें. तें काम करतां यावें म्हणून काँग्रेसमधील अधिकारपदाच्या लोढण्यापासून दूर राहण्याची माझी इच्छा होती. लांब खेडेगांवांत काहीं महिने घालून तेथील परिस्थिति अभ्यासावी अशीहि एक अस्फुट कल्पना माझ्या मनांत होती. पण हें घडावयाचें नव्हतें. प्रसंगच असे निर्माण होत गेले, कीं काँग्रेस-राजकारणाच्या अगदीं ऐन भोंवऱ्यांत मी खेंचला गेलों.

मद्रासला पाय ठेवतों तोंच राजकारणाच्या चक्रांत मी गुरफटलों. स्वातंत्र्य, युद्धसभाव्यता व साम्राज्यविरोधी लीग यांच्या बाबतींत वर्किंग कमिटीपुढें मीं ठरावांचें एक भंडोळेंच नेऊन ठेवलें ! त्यांपैकीं बहुतेक सर्वांचा स्वीकार होऊन वर्किंग कमिटीचे अधिकृत ठराव म्हणून ते मांडण्यांत यावेत असें ठरलें व खुऱ्या अधिवेशनांत ते ठराव मांडण्याचें काम माझ्यावर सोपवण्यांत आलें. आश्रयाची गोष्ट म्हणजे त्यांपैकीं सर्व ठराव जवळजवळ एकमतानें मजूर झाले. स्वातंत्र्याच्या ठरावाला बेझटबाईंनीं मुद्दा पाठिंबा दिला. ठरावांना अशा तऱ्हेनें सार्वत्रिक पाठिंबा मिळाला ही मोठी समाधानाचा गोष्ट होती. पण ठरावांचें खरें मर्म प्रतिनिधींच्या लक्षांत तरी आलें नसावें अथवा त्यांतील अर्थाचा विपर्यास तरी करण्यांत आला असावा, असा सशय येऊन मन त्रस्त झालें. माझा संशय किती योग्य होता ह्याचे थोड्याच दिवसांत प्रत्यंतरहि मिळालें. स्वातंत्र्याच्या ठरावाचा अर्थ काय ह्यावरच मतभेद होऊं लागले. माझे ठराव काँग्रेसच्या नेहमींच्या ठरावांहून कांहींसे भिन्न होते. एक नवीन दृष्टि त्यांत अंतर्भूत झालेली होती. पुष्कळ काँग्रेसवाल्यांना ते खासच आवडले. कांहींच्या मनांत त्यांच्याविषयीं अस्पष्ट अशी नापसती उत्पन्न झाली असली, तरी ठरावांना त्यांनीं विरोध करावा इतकी ती तीव्र नव्हती. कदाचित् त्यांना असेंहि वाटलें असेल कीं हे केवळ पुस्तकी ठराव आहेत. त्यांच्यापासून कोणत्याहि प्रकारें नफा ना नुकसान ! ते एकदां पास केले कीं भगभग मिटली ! मग अधिक महत्त्वाच्या कामाकडे वळण्याला हरकत नाही ! एक दोन वर्षांनंतर पास करण्यांत आलेला स्वातंत्र्याचा ठराव काँग्रेसमध्ये स्वातंत्र्याविषयीं जी एक चैतन्यमय व दुर्दम्य अशी तळमळ उत्पन्न झाली होती तिचा निदर्शक होता. पण मद्रास येथील परिस्थिति वेगळी होती. तेथील ठराव म्हणजे लोकांच्या मनांत बीजरूपानें वसत असलेल्या व क्रमशः वाढत जाणाऱ्या भावनांचें केवळ प्रतिबिंब होता.

गांधीजी त्या वेळीं मद्रासलाच होते. ते खुल्या अधिवेशनाला हजर राहिले. परंतु धोरण आंखण्याच्या कार्मीं त्यांनीं भाग घेतला नाही. स्वतः वर्किंग कमिटीचे सभासद असूनहि तिच्या बैठकीच्या वेळीं ते हजर देखील रहात नव्हते. स्वराज्य-पक्ष काँग्रेस-मध्ये प्रभावी झाल्या दिवसापासून राजकारणांत ते सामान्यतः याच धोरणानें वागत असत. तथापि त्यांचा सल्ला मात्र नेहमीं घेण्यांत येई. त्यांना कळविल्याशिवाय सहसा कोणतीच महत्त्वाची गोष्ट घडत नसे. मीं काँग्रेसपुढें मांडलेले ठराव त्यांच्या पसतीला कितपत उतरले तें मला माहिती नाही; पण मला असें वाटतें कीं त्यांना ते मान्य झाले नसावेत. ठरावांतील भाषा नव्हे, तर त्या ठरावांत व्यक्त झोणारा दृष्टिकोण व ठरावाची एकंदर घडण हीच त्यांना नापसंत वाटली असावी. तथापि कोणत्याहि प्रसर्गी ठरावांवर त्यांनीं प्रतिकूल टीका केली नाही. काँग्रेसच्या वेळीं माझे वडील युरोपांतच होते.

त्याच अधिवेशनांत सायमन-कमिशनच्या निषेधाचा व त्यावरील वहिष्काराचा ठराव चर्चेला निघाला असता स्वातंत्र्याच्या ठरावाचें अवास्तविक स्वरूप उघड झालें. सायमन-कमिशनच्या तोडीला तोड म्हणून एक सर्वपक्षीय परिषद बोलावावी व तिनें हिंदुस्थानसाठीं एक राज्यघटना तयार करावी असें ठरलें. त्याकरिता ज्या नेमस्त गटांबरोबर सहकार्य करावें लागणार, त्यांना स्वातंत्र्याची विचारसरणी कधींच मान्य झाली नसती ही गोष्ट स्पष्टच होती. त्यांची मोठ्यांत मोठी उडी म्हणजे साम्राज्यांतर्गत स्वराज्य.

मी पुन्हां एकवार काँग्रेसचा चिटणीस झालो. त्याला वैयक्तिक कारणें होती. काँग्रेसचे त्या वर्षीचे अध्यक्ष डॉ. अन्सारी ह्यांचा व माझा दाट स्नेह होता. शिवाय माझे बरेचसे ठराव पास झालेले असल्याकारणानें ते तडीला पौंचवण्यासाठीं काम करणेंहि अवश्य झालें होतें. सर्वपक्षीय परिषदेच्या ठरावामुळें माझ्या ठरावांना हरताळ फांसला गेला ही गोष्ट खरी. तथापि सर्वच खटाटोप वायां गेला होता असें नव्हे. मीं अधिकाराची जागा पुन्हां स्वीकारली ह्यांतील इगित असें कीं सर्वपक्षीय परिषदेच्या द्वारा अगर इतर कांहीं सबबींचें निमित्त करून काँग्रेस अधिक नेमस्त मताच्या व तडजोडीच्या घसरणीला लागेल अशी मला मनांतून भीति वाटत होती. काँग्रेस सदेहात पडलेली असून ह्या टोंकापामून त्या टोंकापर्यंत ती गोते खात होती. माझी मनीषा अशी कीं लबक नेमस्त वृत्तीच्या बिंदूकडे झुकू लागला, तर आपण त्याला प्रतिरोध करावा व स्वातंत्र्याच्या ध्येयापासून त्याला चळू देऊ नये. काँग्रेसची पर्वणी साधून नेहमीं पुष्कळच उपसमारभ उरकण्यांत येत असतात. अशांपैकीं एक उपसमारभ म्हणजे मद्रास येथें प्रथमच भरलेली लोकसत्ता-परिषद (रिपब्लिकन कॉन्फरन्स). तिचें अध्यक्षपद स्वीकारण्याची मला विनंति करण्यांत आली. मी लोकसत्तावादी असल्यामुळें मला ही कल्पना ग्राह्य वाटली. पण ह्या परिषदेचे सूत्रचालक कोण तें मला ठळक नव्हतें. एकाद्या उपटसुंभ संस्थेशीं संबंध जोडण्याची माझी

प्यारी नव्हती. त्यामुळे अध्यक्ष व्हावें की नाही याबद्दल माझा निश्चय होईना. भखेरीस मी अध्यक्ष झालों. पण मला पश्चात्ताप करण्याची पाळी आली; कारण इतर एकूळ सस्थांप्रमाणें ही परिषदहि उपजत्याबरोबर मेली ! आपले लोक नवीं नवीं ग्रंथें सुरू करण्याच्या कामांत अतिशय उतावळेपणा दाखवतात आणि नंतर सुरू केलेल्या कामांकडे दुर्लक्ष करून त्यांना गगेंत सोडून देतात ही वृत्ति मोठी विलक्षण आहे. आम्ही प्रारंभशूर आहोंत, आमच्यांत चिकाटी नाही हा जो आरोप आम्हांवर करण्यांत येतो, त्यांत बराच तथ्यांश आहे.

काँग्रेस आटोपल्यावर मद्रासहून निघण्याच्या पूर्वीच हकीम अजमलखान मरण पावल्याची बातमी येऊन पोचली. काँग्रेसचे माजी अध्यक्ष ह्या नात्याने त्यांची काँग्रेसच्या वृद्ध पुढाऱ्यांत गणना होत असे; पण त्यांचा अधिकार ह्यापेक्षा अधिक होता. काँग्रेसच्या पुढाऱ्यांत त्यांना विशेषच स्थान मिळालेलें होतें. आधुनिक विचार-रणीचा लवमात्रहि ससर्ग नसलेल्या व मोगल सम्राटांच्या दिल्लीतील विशिष्ट संस्कृतींत अगदीं मुरून गेलेल्या अशा जुन्या पद्धतीनेच त्यांचें शिक्षण झालेलें होतें. यांचें अभिजात सौजन्य, धीमा आवाज, व गर्भीर विनोद अनुभवण्यांत व ऐकण्यांत मोठी मौज होती. वागण्या-सवरण्यांत पूर्वीच्या पद्धतीचा सरदारी बाणा त्यांच्या ठेकाणीं दिसून येई. राजाला शोभेल असें त्यांचें रूप व वर्तन होतें. मोगल बाद-शाहांची जीं छोटीं चित्रें पाहण्यांत येतात, त्यांतील चेहऱ्यांशीं हकीम साहेबांच्या चेहऱ्यांचें पुष्कळच साम्य होतें असा माणूस सहसा राजकारणाच्या धकाधकींत पडा-याचा नाही. चळवळ्यांच्या नव्या पिढीपासून त्रास पोहचू लागल्यामुळे येथील ज्येष्ठकर्त्यां त्रिटिशानाहि अशीं जुन्या वळणाचीं माणसें गेल्याबद्दल हळहळ वाटत असेल ! म्हणण्यां हकीमसाहेबांनीं राजकारणाची उठाठेव कधीं केली नाही. वेद्यांच्या प्रसिद्धाराण्यांतल ते कर्ते पुरुष होत. आपला जगड्व्याळ धदा सभाळण्यांत ते मग्न असत. हाद्युद्धाच्या उत्तर काळांत घडलेले प्रसंग व त्यांचे जुने सहकारी स्नेही डॉ. अन्सारी यांच्या प्रवासाचा परिणाम हे दुहेरी बंध त्यांच्याभोवतीं पडून ते हळहळू काँग्रेसकडे सोडले जात होते. नंतर पजाबचा लष्करी कायदा व खिलाफत-प्रकरण उद्भवून यांचें मन खडबडून जायें झाले व गार्धीच्या असहकारितेच्या पद्धतीचा त्यांनीं मोठ्या मुर्षानें अर्गाकार केला. त्याच्या येण्यानें काँग्रेसमध्ये मोठी बहुमोल व दुर्मीळ अशी र पडली. नव्या व जुन्या पिढ्यांचे दुवे त्यांच्यामुळे जोडले जाऊन राष्ट्रीय कार्याच्या थाला त्यांनीं जुन्या पिढीचीं निष्ठा आणून जोडली. त्यामुळे दोन पिढ्यांत एक-त्रीपणा आला व चळवळीच्या बिनीवर असणाऱ्यांची शक्ति व धामेपणा वाढला. हिंदु-मुसलमानांना निकट आणण्याच्या कामीं त्यांना बरेच यश आलें. कारण हिंदु व मुसलमान दोन्ही जातींना त्यांच्याविषयीं पूज्यभाव असल्यामुळे त्यांनीं घालून दिलेल्या दाहरणाचा परिणाम दोघांवरहि झाल्यावांचून रहात नसे. गांधीजींच्या जिवलग भ्रावर्तींत त्यांना स्थाव मिळालें होतें. हिंदु-मुसलमानांच्या प्रश्नांच्या बाबतींत ते सांगतील

। शब्द गांधीजी प्रमाण मानीत असत. माझ्या वडिलांचा व हकीमसाहेबांचा खूपच ट स्नेह होता.

माझे शिक्षण सदोष पद्धतीने झाल्यामुळे व माझी पार्श्वभूमी सामान्यतः पर्शियन संस्कृतीने रंगलेली असल्यामुळे मला हिंदूच्या भावना जाणतां येत नाहीत असा दुमहासभेच्या काही पुढाऱ्यांनी माझ्यावर गेल्या वर्षी आक्षेप घेतला होता. माझ्याशी संस्कृति म्हणून कांहीं आहे, की मला संस्कृतीचा गंधहि नाही तें सांगणें कठिण हिे. पण ही गोष्ट खरी की माझ्या वडिलांचें शिक्षण हिंदी-पर्शियन संस्कृतीच्या तावरणांत झालें. तिची परंपरा जुन्या दिल्लीदरबारपासून चालत आलेली आहे. । विनाशकाळांतहि दिल्ली व लखनौ हीं शहरें मोगली परंपरेचीं मुख्य केंद्रें समजांत येतात. अन्य लोकांशीं समरस होण्याची हातोटी काश्मीरी ब्राह्मणांना उत्तम हारें साधलेली आहे. काश्मीरांतून खालीं उतरल्यावर इंडो-पर्शियन संस्कृतीचा ाडा सर्वत्र बसलेला त्यांना आढळल्यामुळे त्यांनीं तीच संस्कृति स्वीकारली व शैयन आणि उर्दूचे अनेक पंडित काश्मीरी ब्राह्मणांत उदयास आले. नंतर जमाना रलून इंग्रजी ज्ञान व पाश्चात्य चालीरीती आवश्यक होऊ लागल्याचें पाहून त्यांनीं नव्या प्रवाहांत नाव दकलावयाची असें ठरवलें. तरी अद्यापीहि हिंदुस्थानांत श्मीरी ब्राह्मणांमध्ये अनेक पर्शियन पंडित विद्यमान आहेत. दोनच नांवें सांगाशाचीं तर सर तेजबहादुर सप्रू व राजा नरेंद्रनाथ यांचीं सांगतां येतील.

तात्पर्य असें की, हकीमसाहेब व माझे वडील यांच्यांत समान भूमिका बरीचशी ती; त्यांनीं कांहीं जुने कौटुंबिक घरोच्याचे धागेदोरेहि हुडकून काढले व त्यांचा गाढ ह जमला. ते एकमेकांना भाईसाहेब अशी हांक मारीत. त्यांच्या परस्पर-बंधांत राजकारणाचा दुवा हा अगदींच क्षुल्लक म्हटला पाहिजे. हकीम-हेबांचे घरगुती आचारविचार मात्र कमालीचे पुराणप्रिय असत. त्यांना अथवा िंच्या कौटुंबियांना जुन्या चाकोरींतून बाहेर पडणें मुष्किलीचे झालें होते. त्यांच्या टुंबांतल्याइतकी कडक पडद्याची चाल मीं कोठेच पाहिलेली नाही. तरीहि देशांतील यांनीं स्वतःचें विमोचन करून घेतल्याशिवाय कोणत्याहि देशाची उन्नति होणें म्य नाही, याबद्दल हकीमजींच्या मनांत किमपीहि सदेह नव्हता, ही गोष्ट त्यांनीं झ्या मानावर विंशवष्याचा प्रयत्न केला. स्वातंत्र्ययुद्धांत तुर्की स्त्रियांनीं बजाव-या कामगिरीबद्दल त्यांना वाटणारी धन्यता ते उघड बोलून दाखवीत. ते म्हणत केमालपाशा यशस्वी होण्याचें मुख्य कारण स्त्रियांनीं बजावलेली कामगिरी व होय.

हकीम अजमलखान यांच्या मृत्युमुळे काँग्रेसवर जबरदस्त आघात झाला. प्रेसचा एक खंबीरांतला खबीर आधार तुटल्याप्रमाणे झाले. आतां दिल्लीला ; कीं आम्हां सर्वांना तेथें कांहींतरी उणेपणा भासतो; कारण दिल्लीचें नांव उच्चारलें हकीमजी व त्यांचें विलिमारणमधील घर यांची हटकून आठवण व्हावयाचीच.

१९२८ साल राजकीय घडामोडींनीं समृद्ध असें होतें. सर्व देशभर खूप ग्रामधूम चालू होती. कांहीं एक नवी प्रेरणा लोकांना पुढें ढकलीत होती. अगदीं नेरनिराळ्या अशा गटांत एकाच वेळीं कांहींतरी नवीन चैतन्य दृष्टोपत्तीस येऊं लागलें होतें. मी कित्येक महिने देशाबाहेर होतों. त्या काळांत हा बदल हळूहळू होत गेला असावा व तो परत आल्यावर साकल्यानें माझ्या दृष्टीस पडला असावा. १९२६ च्या प्रारंभी हिंदुस्थान निश्चेष्ट व प्रतिकारशून्य असा दिसत होता. १९१९-२२ च्या शक्यांतून तो अद्यापि पूर्ण सांवरला नसावा. तोच देश १९२८ सालीं ताजातवाना, चैतन्यमय व उत्साहानें मुसमुसत असलेला असा दिसला. कारखान्यांतील मजुरांत, शेतकऱ्यांत, मध्यमवर्गीय तरुणांत व सर्वसाधारणतः पांढरपेशांत, जिकडे तिकडे ह्या नव्या तेजोलहरींची चमक दिसून येत होती.

ट्रेड युनियन चळवळीची चांगली प्रगति झाली होती व सात-आठ वर्षांपूर्वीच प्रस्थापित झालेली अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस सामर्थ्यवान् व प्रातिनिधिक अशी सस्था बनली होती. त्यांत सामील झालेल्या सघांची संख्या व सघटना वाढली; इतकेंच नव्हे, तर ट्रे. यु. काँग्रेसची विचारसरणी अधिकाधिक मूलग्राही व लढाऊ अशी बनत चालली. संपांचें प्रमाण चढतें होतें व वर्गजागृतीची वाढ होत होती. गिरणी-मजूर व रेल्वे-मजूर यांच्या सघटना सर्वांत सरस होत्या. त्यांतल्या त्यांत अतिशय बलिष्ठ व अत्यंत पुढारलेल्या सघटना म्हणजे मुंबईच्या गिरणी-कामगार-युनियन व जी. आय. पी. रेल्वे-युनियन ह्या होत. कामगार-सघांच्या प्रगतीबरोबर अतःस्थ कलहाची व फाटाफुटीची बीजेदेखील पाश्चात्य देशांतून इकडे आलीच होती. त्यामुळे ट्रेड युनियन-चळवळ खंबीर पायावर उभी राहते न राहते तोंच तिच्यांत विरोधी तट पडणार अशी चिन्हे दिसू लागली. काँग्रेसपैकी कांहींजण दुसऱ्या आंतरराष्ट्रीय मजूर-सघटनेच्या बाजूचे होते, तर कांहीं तिसऱ्या आंतरराष्ट्रीय मजूर-सघटनेच्या बाजूनें बोलत असत. कांहींजण बोलून घालून सुधरणावादी दृष्टिकोणानें काम करणारे, तर कांहीं उघड उघड क्रान्तिवादी व मूलग्राही पुनर्घटनेचे कैवारी. दोन गटांच्या दरम्यान पुष्कळ ठळक-फिके मतप्रकार दिसून येत. जनतासघटनांत सर्वत्र आढळून येणारी सधिसाधू बाजारवुणगीं मजूर-सघटनांतूनहि शिरलीं होतीच.

शेतकरीसुद्धा हातपाय हालवू लागला होता. संयुक्तप्रांत व विशेषतः औध भागांत जागृति विशेष आढळत होती. गा-व्हाणीं मांडण्यासाठीं किसानांच्या मोठ-मोठ्या सभा नित्य होऊ लागल्या. नव्या औध-कुळांच्या कायद्यानें कुळांना तहहयात हक्क दिले असले, तरी त्यांचें नष्टचर्य दूर करण्याच्या दृष्टीनें त्या कायद्यांचा कांहींच उपयोग झाला नाहीं. गुजरातमध्ये शेतकरी व सरकार यांच्यामध्ये सारावाडीच्या प्रकरणीं मोठाच लढा जुंपून राहिला होता. तेथें रयतवारी पद्धति असल्यामुळे शेतकऱ्यांचा व सरकारचा साक्षात् संबंध येत असतो. सरदार वल्लभभाई पटेलंच्या नेतृत्वाखालीं चाललेला हा लढा बाडोली-सत्याग्रह या नांवानें ओळखला जातो.

लढा अशा शर्थांनीं लढवला गेला, कीं सर्व हिंदुस्थानचे डोळे गुजरातकडे लागून राहिले होते. बाडोलीच्या शेतकऱ्यांनीं बरेंच यश सपादन केले. तथापि त्यांच्या सत्या-प्रहामुळे सर्व देशभरच्या शेतकऱ्यांवर जो परिणाम घडून आला, तेच त्यांच्या मोहिमें-तील यशाचे खरें मर्म होय. हिंदी शेतकऱ्यांच्या मनांत बाडोली हा शब्द आशा, सामर्थ्य व विजय ह्यांचा निदर्शक बनून राहिला आहे.

हिंदुस्थानांत त्या सालीं दुसरी लक्षांत भरण्यासारखी गोष्ट घडत होती, ती म्हणजे युवक चळवळ. जिकडे तिकडे युवक-संघ प्रस्थापित होत होते व युवक-परिषदा भरत होत्या. त्यांत अनेक प्रकार होते. कांहीं सध अर्थेमुर्खे धार्मिक स्वरूपाचे होते, तर कांहींनी कान्तीची विचारसरणी व तत्र यांचा खल चालविला होता. त्यांचा उद्भव कसाहि झाला असला व कोणतेहि नांव त्यांनीं धारण केलें असलें, तरी समाजांतील जिव्हाळ्यांच्या अशा सामाजिक व आर्थिक प्रश्नांच्या ऊहापोह युवक-परिषदांमध्ये होऊन सर्वसाधारणपणें समाजांत आमूलाग्र फरक केला पाहिजे, असाच ध्वनि तेंथें उमटत असे.

राजकारणापुरताच विचार केला, तर तें वर्ष सायमन सप्तकावरील बहिष्कारामुळे व (बहिष्काराची विधायक बाजू असें जिला नामाभिधान देण्यांत आलें होतें त्या) सर्वपक्षीय परिषदेमुळे गाजले. बहिष्कारांत नेमस्त गटांनीं काँग्रेसबरोबर सहकार्य केलें व बहिष्कार पूर्णपणें यशस्वी झाला. जेथे जेथे सायमन कमिशन जाई, तेथे तेथे खवळलेला जनसंग्रह “ सायमन, गो बँक ” ह्या शब्दांनीं त्याचे स्वागत करीत असे. या देशव्यापी बहिष्कारामुळे हिंदी जनतेच्या तोंडीं सर जॉन सायमनचे नांव तर बसलेच, पण इंग्रजी भाषेतील दोन शब्दहि तोडपाठ झाले ! कमिशनच्या सभासदांच्या टोक्यांत हे दोन अप्रिय शब्द सारखे घोळत राहिले असावेत. अशी एक दतकथा प्रचलित आहे, कीं कमिशनचे सभासद नव्या दिल्लीमधील वेस्टर्न हॉटेलांत मुक्कामास असता रात्रीच्या वेळीं भोंवतालच्या अधारांतून “ सायमन, गो बँक ” अशा आरोळ्या ऐकूं येऊ लागल्या. रात्रीच्या त्रिंशतीच्या वेळीं हि या चळवळ्यांनीं आपला पिच्छा पुरवावा ह्याचा सभासद-मजकुरांना फार सताप आला. वास्तविक साम्राज्याच्या राजधानीभोवतालच्या ओसाड जागेंत कोल्हेकुई सुरू होती, तिचा तो आवाज होता !

राज्यघटनेची मुख्य मुख्य तत्त्वे सर्वपक्षीय परिषदेनें तेव्हांच निश्चित केलीं. प्रजासत्ताक पार्लमेंटरी पद्धत्यनुसार तीं असावीं असें ठरल्यावर कोणालाहि तीं मांडतां धालीं असतीं. खरी अडचण जातींच्या व अल्पसंख्याकांच्या प्रश्नाची होती व परिषदेंत अगदीं कट्टर जातीय सघटणांचे प्रतिनिधी हजर असल्यामुळे कोणतीहि तड-जोड निघणें महाकठिण कर्म होऊन बसलें होतें. निष्फळ झालेल्या ऐक्य-परिषदेची पुनरावृत्ति येथेहि झाली. वसंतऋतूंत वडील युरोपांतून परतले व त्यांनीं परिषदेच्या

कार्यात मनःपूर्वक भाग घेतला. शेवटचा उपाय म्हणून एक लहानशी समिति नेमण्यांत येऊन वडिलांना तिचे अध्यक्ष निवडण्यांत आले. राज्यघटना तयार करून जातीय प्रश्नाबाबत एक विस्तृत अहवाल समितीने सादर करावयाचा होता. समितीला नेहरू समिति असें नाव पडलं व शेवटी समितीने सादर केलेल्या अहवालालाहि नेहरू-अहवाल (रिपोर्ट) असें म्हणण्यांत येऊ लागलें. समितीत सर तेजबहादुर सप्रूहि होते. अहवालपैकीं कांहीं भाग त्याच्या हातचा आहे.

मी समितीचा सभासद नसलो, तरी काँग्रेसचा चिटणीस म्हणून मला त्यांत बरेंच लक्ष घालावे लागे. माझी परिस्थिति मोठा विचित्र झाली होती. कागदावर कितीहि तपशीलवार राज्यघटना मांडली, तरी ती व्यर्थ आहे, आपल्या-पुढील खरें काम म्हणजे सत्ता काबाज करणे हे होय, अशी माझी समजूत होती. दुसरी अडचण अशी कीं ह्या समितीमुळे आमच्या ध्येयाची छाटाछाट होतां होता साम्राज्यान्तर्गत स्वराज्य तेवढे काय ते उरले. वास्तविक समितीत तर ते त्याहूनहि छाटले गेलें होते. पण जातीय प्रश्नाची कोडी समिति कदाचित् फोडील असा सभव वाटत असल्यामुळे माझ्या दृष्टीनें समितीला महत्त्व होते. तज्जोडीनें अगर सामोप-चारानें प्रश्न कायमचा भिटेले अशी माझी अपेक्षा नव्हती. त्यासाठीं सर्व प्रयत्नांची गाडी सामाजिक व आर्थिक प्रश्नांच्या रुखावर नेणेच भाग होते. परंतु तात्पुरता समेट होऊन वऱ्याच लोकांची त्याला मान्यता मिळती तर परिस्थिति निवळली असती व लोकांचें चित्त दुसऱ्या प्रश्नाकडे वेधून घेतां आले असतें. त्यामुळे समितीच्या कामांत व्यत्यय आणण्याची माझी इच्छा नव्हती. शक्य तो मी मदतच करीत होतो.

यश आता चिमटीत सांपडतें असे वाटले. दोन-तीनच प्रश्न सुटावयाचे राहिले होते; त्यांपैकीं खरा महत्त्वाचा असा प्रश्न म्हणजे पजावातील हिंदु-मुसलमान-शांख यांचे त्रांगडें. पजावच्या प्रश्नाचा विचार समितीनें अगदीं नवीनच रीतीनें केला व आपल्या शिफारशी मांडताना तिनें लोकसंख्येच्या विभागणीसबधीं कांही उद्बोधक भांकडेवारी नपूद केली. पण हा सर्व खटाटोप वायां गेला. दोन्ही अगाला भीतीच्या व अविश्वासाच्या भयाणै दरडी खड्या असल्यामुळे शिल्लक उरलेल्या भेदाच्या चिंचोळ्या पात्रावर पूल बांधण्याचें काम सिद्धीला गेलें नाहीं.

समितीच्या अहवालाचा विचार करण्यासाठीं लखनौ येथें सर्वपक्षीय परिषद् भरली. आमच्यापैकीं कांहींजण पुन्हां पेंचांत पडले. जातीय प्रश्न सुटत असेल तर वाटेंत आडवी काठी लावू नये ही इच्छा. पण स्वातंत्र्याच्या प्रश्नावर मात्र तज्जोड करण्याची आमची मुळींच तयारी नव्हती. हा प्रश्न परिषदेनें अलग काढावा म्हणजे परिषदेच्या भिन्न भिन्न घटकांना या प्रश्नाच्या बाबतींत कार्यस्वातंत्र्य मिळेल, आणि काँग्रेसचें स्वातंत्र्याचें ध्येय व अधिक नेमस्त गटांचें साम्राज्यान्तर्गत स्वराज्याचें ध्येय कायम राहिल असें आम्हीं परोपरीनें विनवलें. पण वडिलांनीं अहवालाला चिकटून राहावयाचा निर्धार केलेला होता. ते मुळींच एकेनात. कदाचित् त्या

परिस्थितीत माघार घेणे अशक्यहि झाले असेल. परिषदेत स्वातंत्र्यवादी सभासद बरेच होते. त्यांच्या वतीने मी परिषदेला एक पत्रक सादर करून स्वातंत्र्याच्या ध्येयाला विचलित करणाऱ्या कोणत्याहि बाबींशी आमचा संबंध नाही असे त्यांत नमूद करण्यांत यावे असे ठरले. त्यांमध्ये हीहि गोष्ट स्पष्ट करण्यांत आली होती, कीं जातीय प्रश्नांचा निकाल लागणे आम्हालाहि आवश्यक वाटत असल्यामुळे परिषदेच्या कार्यात आम्ही अडथळे मात्र उत्पन्न करणार नाही.

स्वातंत्र्याच्या ध्येयासारख्या मूलभूत प्रश्नावर आम्ही स्वीकारलेल्या धोरणाला परिणामकारक धोरण म्हणतां येणार नाही. फार फार तर त्याला असमतिप्रदर्शन म्हणता येईल. आमच्या कल्पनांनी अधिक क्रियात्मक स्वरूप प्राप्त व्हावे म्हणून त्याच दिवशीं आम्ही “ इंडिपेन्डन्स फॉर इंडिया लीग ” स्थापन केली.

सर्वपक्षीय परिषदेने मांडलेल्या राज्यघटनेत औधच्या तालुकदारांच्या आग्रहानुसार मूलभूत हक्कांच्या यादीत आणखी एका हक्काचा समावेश करण्यांत येऊन तदन्वये त्यांचे हक्क अव्यथित राहतील अशी हमी देण्यांत आली. यामुळे तर माझ्या मनाला अधिकच धक्का बसला. सर्व घटनेची उभारणी खाजगी मालमत्तेच्या कल्पनांवर झालेली असली, तरी प्रचंड अशा अर्धवट सरजामी इस्टेटीसबर्धीच्या हक्कांना घटनेच्या मूलभूत तत्त्वांत समाविष्ट करून घेणे हा अन्यायाचा कडेलोट होता ! यावरून एक गोष्ट सिद्ध झाली, कीं आपल्यापैकींच पण प्रगमनशील लोकांच्या सहकार्यापेक्षां काँग्रेस पुढ्यांना व त्यांच्यापेक्षांहि काँग्रेसबाहेरच्या पुढ्यांना जमीनदारांचे सहकार्य इष्ट वाटत होते. आमच्या पुढ्यांत व आमच्यात उत्पन्न झालेला मतभेद उघडच दिसत होता. अशा परिस्थितीत मी काँग्रेसचा सरचिटणीस म्हणून काम करित राहणें मला मूर्खपणाचें वाटले इंडिपेन्डन्स फॉर इंडिया लीगच्या सस्थापकापैकीं मी एक असल्याचे कारण सांगून मी आपल्या जागचा राजिनामा दिला. सुभाषबाबूंनीहि त्याच सुद्धावर राजिनामा सादर केला होता. पण वर्किंग कमिटीने तो मजूर केला नाही व मला व सुभाषचद्रांना असे सांगण्यात आले, की लीगचें काम आम्ही तसेच करित राहिलों तरी त्यामुळे काँग्रेसच्या धोरणाला विरोधी असे काम केल्याप्रमाणें होणार नाही: कारण काँग्रेसने स्वातंत्र्याचें ध्येय जाहीर केलेलेंच आहे. एवढ्यावर राजिनामा परत घेण्यास मी मान्यता दिली. माझे मन इतकें सहजा-सहजी वळवें ही नवलची गोष्ट वाटते. हा प्रकार कित्येक वेळां तरी घडून आलेला आहे. काँग्रेसमधील कोणत्याच गटाला दुफळीची कल्पना प्रिय नसल्यामुळे ती टाळण्यासाठी हातीं मिळेल त्या निमित्ताचा आधार आम्ही घेत असूं.

सर्वपक्षीय समितीत गांधीजींनीं भाग घेतला नाही. नखनौच्या परिषदेला तर ते हजरहि राहिले नाहीत.

मध्यंतरीच्या काळांत काळ्या निशाणांचें व “ गो बॅक ” च्या आरोप्यांचें स्वागत स्वीकारीत सामन्य कमिशनचा दौरा सुरूच होता. प्रसंगोपात पोलिस

व जनता यांच्यांत किरकोळ झटापटी होत. पण लाहोरला निकराचा प्रसंग येऊन ठेपला व लोकांच्या मनांत सतापाची तिडीक उठली. लाहोर येथे सायमनविरोधी मिरवणुकीच्या अग्रभागी लालाजी उभे होते. हजारो लोकांच्या शिरोभागी रस्त्याच्या कडेला ते उभे राहिले असता एका इंग्रज पोलिस-अधिकाऱ्याने त्यांच्यावर हद्द चढवला व दड्याने त्यांच्या छातीवर प्रहार केले. जनसमुदायाकडून अथवा लालाजींकडून कोणत्याही प्रकारचा अन्याचार घडलेला नव्हता. असे असता रस्त्याच्या कडेला शांतपणे उभ्या राहिलेल्या लालाजींना व त्यांच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी झोडपून काढले. मिरवणुकीत भाग घेणाऱ्या प्रत्येक इसमाला पोलिसांचा प्रसाद केव्हा मिळेल त्याचा नियम नसतो. आमच्या मिरवणुकी जरी बहुधा अगदी शांत असत, तरी लालाजींना या गोष्टीची जाणीव असेलच. तेव्हां मिरवणुकीत ते मनान्या तयारीनेच सामील झाले असले पाहिजेत. परंतु ही हल्ल्याची तऱ्हा व हल्ल्यात दिसून आलेले निष्कारण कौर्य यांच्यामुळे हिंदुस्थानातील बहुजन-समाजाला तो प्रसंग फार लागून राहिला. पोलिसांच्या लाठी-हल्ल्याची आम्हाला त्या वेळी इतकीशा सवय झाली नव्हती, व आमच्या भावना पाशवी वर्तनाचे नित्य प्रसंग पाहून अर्थात बधिर होऊन गेल्या नव्हत्या. आमच्यापैकी मोठ्यांतला मोठा पुढारी, पजावानला सर्वप्रेष्ठ व अत्यंत लोकप्रिय पुरुष अशा प्रकारे अपमानित व्हावा ही पैशुन्याचा परिसीमा आहे असे आम्हाला वाटले. सर्व हिंदुस्थानभर व विशेषतः उत्तर हिंदुस्थानात विषादाचा घनदाट छाया पसरली. देशाच्या मोहऱ्यांचे रक्षणसुद्धा आम्हांला करता येऊ नये हा केवढा दुबळेपणा ! किती मुलुखावेगळा नादानपणा !

लालाजींच्या शरीरावर झालेल्या जखमेचे स्वरूपहि बरेच चिंताजनक होते. कित्येक दिवसापासून काळजाच्या व्यथने लालाजी आजारी होते. तशांत त्यांच्या छातीवर हा असा मार पडला. सुद्ध तरुण माणूस असता, तर बहुधा फारसा त्रास झाला नसता पण लालाजीचे वय झालेले असून ते अशक्त बनलेले होते. थोड्याच आठवड्यांनंतर त्यांना आलेल्या मृत्यूच्या बाबतीत ही जखम किती कारणीभूत झाली हे नक्की सांगता येणार नाही. परंतु त्या मारहाणीमुळे मरण जवळ ओढवले असे त्यांच्या डॉक्टरांचे मत होते. शरीरावर मार पडत असतांना त्यांना ज्या मानसिक यातना झाल्या, त्यांचा लालाजींवर फार मोठा परिणाम झाला असावा याबद्दल मला सशय वाटत नाही. स्वतःची मानहानि झाली म्हणून नव्हे, तर आपल्यावरील हल्ल्यामुळे देशाची जी मानहानि करण्यात येत आहे, तिचा विचार मनांत घेऊन त्यांना सताप व खेद वाटला असावा.

ही राष्ट्रीय अपमानाची भावना जनतेच्या मनाला अंगाराप्रमाणे झोबली व लवकरच लालाजींच्या मृत्यूनंतर लोक हल्ल्याचा व त्यांच्या मृत्यूचा कार्यकारण-भाव जमवू लागले. त्यांच्या मृत्यूमुळे दुःख होण्याऐवजी राग व चीड ह्या भावनाच मनांत उद्भवल्या. त्यानंतर घडलेल्या प्रसंगांचे यथार्थ आकलन होण्यासाठी ही

वस्तुस्थिति ध्यानांत ठेवणे आवश्यक आहे. त्यावांचून भगतसिंग-प्रकरण व भगतसिंगाला उत्तर हिंदुस्थानांत मिळालेली असामान्य लोकप्रियता यांचें गूढ उकलणार नाही मागे दडन राहिलेल्या काणपरंपरेचा अथवा प्रेरक शक्तीचा विचार न करता व्यक्तींचा व कृत्यांचा निषेध करणे फार सोपें आहे; पण त्याचबरोबर तें फार मूर्खपणाचेहि आहे. भगतसिंग पूर्वी प्रसिद्ध नव्हता. त्याने एक हिंसाकर्म केले म्हणून तो लोकप्रिय झाला असेहि नव्हे. गेलीं जवळ जवळ तीस वर्षे दहशतवादी ह्या देशांत निर्माण होत आले आहेत; परंतु बंगालमधील प्रारंभीचीं वर्षे सोडून दिल्ली, तर भगतसिंगाला मिळालेल्या लोकप्रियतेचा एक शतांशहि दहशतवाद्यांना लाभलेला नाही असे म्हणावे लागेल. हें सत्य इतके स्पष्ट आहे, कीं तें नाकवूल करण्यांत अर्थ नाही. दुसरीहि तितकीच उघड गोष्ट अशी आहे, कीं दहशतवाद्यांचा जोर मधून मधून होत असला, तरी हिंदुस्थानांतील तरुणांना इतःपर दहशतवादाविषयी फारशी गोडी वाटेनाशी झाली आहे. सतत पधरा वर्षे अहिंसेचा गजर कानाशी होत राहिल्यामुळे हिंदुस्थानची पाश्चिमी पार बदलून गेली असून राजकीय कार्यपद्धति म्हणून दहशतवाद्याकडे पाहण्याची वृत्ति मावळली आहे. किंबहुना जनता या पद्धतीची विरोधक बनली आहे. दहशतवाद्यांचा भरणा बहुधा ज्या वर्गांतून होतो, त्या पांढरपेशा वर्गावरहि काँग्रेसच्या मतप्रचाराचा पुष्कळच परिणाम झाला आहे. दहशतवादाने कांति होणे शक्य नाही. दहशतवादाचे शस्त्र जुनाट व बोथट झालेले अमुन त्यामुळे खऱ्या कान्तीच्या मार्गांत विभेहि उत्पन्न होतात याची जाणीव पांढरपेशा वर्गातील कार्यक्षम व उतावीळ तरुणांनाहि झाली आहे. हिंदुस्थानांत व इतरत्र दहशतवाद लयाला जात आहे तो जागतिक परिस्थिति बदलल्यामुळे होय. सरकारच्या उपशाहीमुळे दहशतवादाला पायबंद लागेल; परंतु त्याचे उच्चाटन होणार नाही. दहशतवाद हा बहुशः कांतिवादी मनोवृत्तीच्या प्रारंभकालांत आढळून येतो. तो काल उलटला कीं दहशतवादाचें महत्त्वहि अस्तगत होतें. स्थानिक व वैयक्तिक जुलूमजबरदस्तीमुळे प्रसंगोपात् स्फोट होत असले, तरी त्या वादाची आमदानी संपून आपला देश आतां दुसऱ्या कालांत प्रविष्ट झाला आहे. हे प्रासंगिक स्फोट देखील हळूहळू कमी होत जातील. हिंदी जनतेचा हिंसेवरील विश्वास उडाला आहे असा ह्याचा अर्थ नाही. व्यक्तिगत हिंसेवर मात्र लोकांची श्रद्धा राहिलेली नाही. परंतु स्वातंत्र्यप्राप्तीसाठीं सघटित हिंसाकर्म इतर देशांतल्याप्रमाणे येथेंहि करणे आवश्यक होईल अशा मताचे पुष्कळ लोक आहेत. तथापि हा मुद्दा सध्यां तरी शास्त्रीय स्वरूपाचाच आहे. त्यांतील खरेखोटेपणा काळच अजमावू शकेल. दहशतवाद्यांच्या कार्यपद्धतीशी ह्या प्रश्नाचा कांहींच संबंध येत नाही.

तात्पर्य, भगतसिंग लोकांचा प्यारा बनला, तो त्याच्या हिंसक कृत्यामुळे नव्हे, तर त्याने लाला लजपतरायांचें व राष्ट्राचे नांव राखलें अशी लोकांची कल्पना झाली

पण प्रतीक अवशिष्ट राहून थोडक्या महिन्यांच्या अवधीत पंजाबांतील सर्व शहरां-
खेड्यांत व थोड्या कमी प्रमाणांत सर्व उत्तर हिंदुस्थानांत त्याचे नांव दुमदुम् लागलें.
त्याच्यावर असख्य कवनें रचण्यांत आलीं आणि त्याला इतकी लोकप्रियता मिळाली,
कीं माणूस आश्चर्यानें थक्क व्हावा.

लाठीहल्ला झाल्यानंतर थोड्याच दिवसांनी दिल्ली येथें भरलेल्या ऑ इ. कां.
कमिटीच्या बैठकीला लाला लजपतराय आले होते. जखमेचे वण अद्यापि दिसत
होते व त्यांना त्यापासून त्रासहि होत होता. लखनौच्या सर्वपक्षीय परिषदेनंतर ही
बैठक भरली व तीत स्वातंत्र्याचा प्रश्न चर्चेसाठीं निघाला. नेमक्या कोणत्या मुद्द्यावर
चर्चा सुरू होती ते मला आठवत नाही. पण मी त्या वेळी बराच विस्तारानें बोललों
व काँग्रेसने कांतिवादी धोरण स्वीकारून आमच्या राजकीय आणि सामाजिक
रचनेत आमलाप्र फेरवदल करण्यास तयार व्हावें, नाहीं तर सुधारणावादी ध्येय
व कार्यपद्धति यांचा तरी स्वीकार करावा अशी वेळ येऊन ठेपलेली आहे, असा मुद्दा मीं
मांडला. बैठकींत लालाजींनीं त्यावर उत्तरादाखल भाषण केलें नसतें अथवा त्यापैकीं
कांहीं भागावर टीका केली नसती, तर मी तो प्रसंग विसरूनहि गेलों असतो कारण
भाषणाचें महत्त्व विशेषसें नव्हतें. लालाजींनीं अशी एक धोक्याची सूचना दिली, कीं
ब्रिटिश मजूर पक्षावर आम्हीं विसंबून राहतां कामा नये. मला ब्रिटिश मजूर पक्षाच्या
पुढान्यांविषयी कधींच आदर वाटला नाहीं. त्यांनीं हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याला
पोषक अथवा खरोखरीच साम्राज्यविरोधी अथवा समाजवादाकडे नेणारें असें एखादें
कृत्य केलें असतें, तर मात्र मला नवल वाटलें असतें ! तेव्हां माझ्या बाबतींत तरी
लालाजींच्या सूचनेची आवश्यकताच नव्हती.

लाहोरला परतल्यानंतर माझ्या दिल्लीच्या भाषणाचा धागा लालाजींनीं
पुन्हां हातीं घेतला व त्यांच्या 'दि पीपल' नांवाच्या साप्ताहिकांत त्यांनीं त्या विषया-
वर लेखमाला सुरू केली; परंतु फक्त पहिला लेखच साप्ताहिकांत प्रसिद्ध झाला.
दुसरा लेख प्रसिद्ध होण्यापूर्वीच ते दिवगत झाले. प्रसिद्धीसाठीं लिहिलेला तो त्यांचा
शेवट्याच लेख असावा. माझ्या भाषणावर लिहिलेल्या त्यांच्या पहिल्याच लेखाची
आठवण अशा प्रकारे मोठी दुःखद झालेली आहे.

लाठीचा प्रसाद !

लालाजीवरील हल्ला व त्यांचा मृत्यु यांच्या योगानें सायमन कमिशनवरील बहिष्काराचा जोर मात्र अधिकच वाढला. कमिशन लखनौला यावयाचें होतें व तेथील काँग्रेस कमिटीनें त्याच्या “ स्वागताची ” जय्यत तयारी केली होती. प्रचंड मिरवणुकी, सभा वगैरे गोष्टींची व्यवस्था कित्येक दिवस आधीं करून ठेवण्यांत आलेली होती. मतप्रचाराच्या व रंगीत तालमीच्या दृष्टीने त्याचा उपयोग करण्यांत येई. मी लखनौला गेलो. अत्यंत व्यवस्थितपणें व शांततेनें पार पडत असलेल्या ह्या कार्याचा जोर पाहून अधिकारी बरेच चिडले असावेत; कारण त्यांनीं अडथळे आणण्यास व कांहीं भागांतून मिरवणुकी नेऊ नयेत असे मनाईहुकूम सोडण्यास सुरुवात केली, आणि म्हणूनच मला नवा अनुभव मिळून माझ्या शरीराला पोलिसांच्या दडुक्याच्या व लाठीच्या प्रसादाची गोडी चाखावयास सांपडली.

वाहतुकीला अडथळ्या येतो ह्या सबबीवर मिरवणुकींना बंदी करण्यांत आली होती. ह्या बाबतींत तक्रारीला जागा राहूं नये म्हणून आम्हीं सोळासोळांचे गट करून सभेच्या जागीं धाड रस्त्यानें, पृथक्पणे जावयाचें ठरविलें. कायद्याप्रमाणें पाहिले तर हा हुकूम मोडण्याचाच एक प्रकार होता. कारण १६ इ.स.म. एक निशाण घेऊन निघाले म्हणजे ती मिरवणुकच झाली. एका गटाचा मी नायक होतो, व पुष्कळ अंतर टाकून माझे सहकारी गोविंद वल्लभ पंत यांच्या नेतृत्वाखाली दुसरा एक गट येत होता. आम्ही सुमारे २०० यार्ड चालून गेलो. रस्त्यावर एकहि माणूस दिसत नव्हता. इतक्यांत पाठीमागून घोड्यांच्या टापांचा ध्वनि ऐकूं आला. आम्हीं वळून पाहिलें तों तीस-पस्तीस स्वार-शिपायांची टोळी मोठ्या वेगानें आमच्यावर चाल करून येत होती. थोड्याच वेळात ते आमच्याशीं येऊन भिडले व त्यांच्या हल्ल्यामुळें आमच्या गटाची पांगापांग झाली. तदनंतर आमच्या स्वयंसेवकांना मोठमोठ्या दडुक्यांनी व लाठ्यांनी झोडपून काढण्यास घोडेस्वारांनीं सुरुवात केली. तो मार चुकविण्यासाठीं स्वयंसेवक स्वाभाविकपणें रस्त्याच्या कडेला सरकले. कांहीं जण तर बाजूच्या लहान दुकानांतूनहि शिरले. त्यांचा पाठलाग करून त्यांना मार देण्यांत आला. घोडेस्वारांचा हल्ला आपल्यावर येत आहे असे पाहतांच स्वतःचें रक्षण करण्याची सहज प्रेरणा माझ्याहि मनांत जागृत झाली. हल्ला पाहून धीर सुटला. परंतु दुसऱ्या कोणत्या तरी सहज प्रेरणेने मला त्या विचारापासून परावृत्त करून तेथेंच थांबवले

असावें. अशा मनःस्थितीत पहिल्या हल्ल्याला तर मी तोंड दिलें. पण नतर रस्त्याच्या मध्यभागी मी एकटाच उभा आहे याची मला एकाएकी जाणीव झाली. माझ्या-पासून कांहीं याड्यांच्या अंतरावर निरनिराळ्या जागी स्वयंसेवकांना पोलिस पिढून काढित होते. आपल्याकडे फारसे लक्ष जाऊं नये म्हणून मी अगदीं आपोआप रस्त्याच्या बाजूला सरकू लागलों. पण पुन्हां मी थांबलो. मनातल्या मनांतच थोडीफार प्रश्नोत्तरें झालीं व अशा रीतीनें पळून जाणें नामुष्कीचें होईल असें मनानें ठरविलें. हा सर्व प्रकार चारदोन सेकंदांतच घडला; परंतु त्या वेळीं मनांत चाललेल्या ओढा-ताणीची व शेवटीं झालेल्या निर्णयाची आठवण मला अगदीं स्पष्टपणें राहिली आहे. माझ्या स्वाभिमानाला नामर्दाप्रमाणें पळून जाण्याची कल्पना रुचली नाहीं म्हणूनच तशा प्रकारचा निर्णय मनानें घेतला असावा. परंतु शौर्य व भित्रेपणा यांच्यातील भेद किती सूक्ष्म होता? कदाचित् माझें पाऊल भित्रेपणाच्या घसरणीवरहि पडलें असतें. मनाचा निश्चय झाला न झाला इतक्यांत मीं मागें वळून पाहिलें, तों एक घोडेस्वार आपली लांब काठी परजीत माझ्याकडे दौडत येतांना दिसला. 'चालूं दे तुझें काम' असें मी त्याला म्हणालो आणि माझें डोकें जरा बाजूला वळविलें. सहज प्रेरणेनेंच डोकें व तोंड बचावण्यासाठीं मीं हा प्रयत्न केला. त्यानें माझ्या पाठीवर दोन सणसणीत रट्टे लगावले. मला भोंवळ आली व माझें सर्व शरीर थरथरूं लागलें. पण आश्चर्याची व समाधानाची गोष्ट अशी, कीं मी त्याहि स्थितीत तग्याच उभा राहिलों होतो. लवकरच पोलिस दूर निघून गेले व आमच्यासमोरचा रस्ता त्यांनीं अडवून धरिला. स्वयंसेवक पुनः एके ठिकाणीं जमले. त्यांच्यापैकीं कित्येकांचीं डोकीं फुटून ते रक्तबबाळ झाले होते. पंतहि तुकडीसह आम्हांला येऊन मिळाले. त्यांनाहि मार बसलाच होता. आम्ही सर्वजण पोलिसांच्या समोर बेंठक मारून बसलो. सुमारे तासभर याप्रमाणें बसल्यावर अधार पडला. एका बाजूला बडेबडे अधिकारी जमले होते, तर आमच्या बाजूला लाठीमाराची बातमी पसरू लागली, तसे लोकांचे प्रचंड समुदाय जमू लागले. अखेरीस आमच्या ठराविक रस्त्यानें आम्हांला जाऊ देण्याचे अधिकाऱ्यांनीं कट्टील केल्यावर आम्हांला ज्या पोलिसांनीं हद्दा करून झोडपून काढलें होते, त्यांच्याचबरोबर आम्ही पुढे गेलो या वेळीं मात्र पोलिस आमच्यापुढे मरक्षकाप्रमाणे चालले होते.

ह्या क्षुल्लक प्रसंगाविषयी मी इतक्या विस्ताराने लिहिलें याचे कारण म्हणजे त्यामुळे माझ्या मनावर घडलेला परिणाम. लाठीमाराला तोंड देण्यास व तो सोसण्यास समर्थ असे खंबीर शरीर मला लाभलें आहे या विचारांमुळे मनाला जो उत्साह वाटला, त्याच्या भरांत शारीरिक दुःख मी पार विसरून गेलों. मला नवल वाटलें ते या गोष्टीचे, कीं त्या प्रसंगांतून पार पडत असतां, इतकेच नव्हे तर अगावर लाठीचे प्रहार चालू असतांहि माझें मन अगदीं स्थिर असून माझ्या भावनांचे पृथक्करण मी अगदीं तर्कशुद्ध रीतीनें करित राहिलो होतो. दुसऱ्या दिवशीं सकाळीं याहून

खडतर कसोटीची वेळ आली, तेव्हां या रंगीत तालमीचा मला फार फायदा झाला. दुसऱ्या दिवशी सकाळीच सायमन कमिशनचे आगमन व्हावयाचे होते, व आमची जंगी मिरवणूकहि त्याच वेळी निघणार होती.

वडील त्या वेळी अलाहाबादेस होते. माझ्यावरील हल्ल्याची बातमी त्यांना लागली तर ते व कुटुंबांतील इतर मंडळी काळजीत पडतील अशी मला धास्ती वाटत होती. म्हणून रात्री टेलिफोनवरून 'मी बरा असल्यामुळे काळजीचे कांहीं कारण नाही' असे वडिलांना कळविले. पण त्यांची काळजी थोडीच दूर होणार? त्यांना झोंप येईना, म्हणून मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी लखनौला येण्याचे ठरविले. शेवटच्या गाडीची वेळ टळून गेली असल्यामुळे मोटरने निघावे लागले. वाटेत थोडासा खोळंबा झालाच. १४६ मैलांचा प्रवास करून सकाळी पांचच्या सुमाराला ते जेव्हां लखनौला पोचले, तेव्हां ते अगदी थकून गेले होते.

त्याच सुमाराला आम्ही मिरवणूक घेऊन स्टेशनवर जाण्याची तयारी करीत होतो. इतर कशानेहि झाली नसती इतकी जागृति लखनौमध्ये आदल्या दिवशीच्या प्रसंगाने झाली होती. सूर्य वर येण्यापूर्वीच हजारों लोक स्टेशनवर जमले. शहराच्या मोहल्यामोहल्यांतून लहान लहान अशा असख्य मिरवणुकी निघाल्या व कॉंग्रेस-कचेरीपासून मुख्य मिरवणुकीला प्रारंभ झाला. हजारों माणसे चार-चारच्या रांगा धरून चालली होती. आम्ही ह्या मुख्य मिरवणुकीत होतो. स्टेशनजवळ आल्यावर आम्हांला पोलिसांनी अडवले. स्टेशनच्या समोर अर्धा चौरस मैला-एवढे मोठे विस्तीर्ण पटांगण होतं. (नव्या रेल्वेस्टेशनची इमारत ह्याच जागेवर आहे.) ह्या मैदानाच्या एका बाजूला आम्हांला कतार धरून उभे करण्यांत आले. आमची मिरवणूक दाखवलेल्या जागीच थांबली. रेटारेटी करून आम्ही पुढे घुसण्याचा मुळीच प्रयत्न केला नाही. पायदळ व घोडदळ यांची मैदानावर गर्दी झालेली होती. आमच्याविषयी सहानुभूति दाखवणाऱ्या बंध्यांची गर्दी फुगू लागली, व त्यापैकी पुष्कळजण दोषां-दोषांच्या व तिघां-तिघांच्या गटाने हळूच मैदानांत सरकले. एकाएकी लाब अंतरावर हालचाल दिसू लागली. घोडदळांच्या किंवा स्वार-शिपायांच्या दोनतीन लांबलचक रांगा आमच्या बाजूला वेगाने येत होत्या. वाटेत मैदानावर रेंगाळणाऱ्या लोकांना मारपाट करीत अगर आपल्या हल्ल्याखाली दडपीत ते दौडत निघाले होते. भरधाव सटलेल्या त्या घोडेरवारांचे दृश्य फार मनोहर दिसले. त्यांत वाईट होते ते इतकेच की वाटेत बेसावध आणि निरुपद्रवी प्रेक्षक, घोड्यांच्या टांचांखाली गवसून त्यांच्यावर दुःखद प्रसंग ओढवत होता. घोडदळांच्या रांगा पुढे निघाल्या व हे लोक तसेच मागे पडून राहिले. काहींना हालचाल देखील करता येत नव्हती व काहीं दुःखाने दुमडत, कळवळत होते. सर्व मैदानाचा देखावा एकाद्या रणक्षेत्राप्रमाणे दिसू लागला. पण तिकडे पाहण्यास अथवा विचार करण्यास आम्हांला सवड मिळाली नाही. घोडदळाची लाट आमच्या अंगावरच आली, व त्यांच्या पहिल्या

रांगेची जवळ जवळ दौडती धडक आमच्या मिरवणुकीच्या अग्रभागी असणाऱ्या लोकांवर येऊन आदळली. आम्ही जागा सोडली नाही. आम्ही हटत नाहीसं पाहिल्यावर शेवटच्या क्षणाला घोड्यांचे लगाम खेचण्यांत आले. त्यामुळे घोडे मागच्या पायांवर खडे होऊन त्यांचे पुढचे पाय आमच्या डोक्यावर अतराळीं थयथयू लागले. नंतर मारपिटीला मुरुवात झाली. लाठीचे व दडुक्याचे तडाखे उडू लागले. पायदळ व स्वार दोघेहि प्रहार करीत होते. वळवाच्या थेबासारखे सडासड घाव पडत होते. आदल्या दिवशींची माझ्या मनाची निश्चलता नाहीशी झाली. धरलेली जागा सोडावयाची नाही, शरण जावयाचें नाही, मागे फिरावयाचे नाही एवढी एकच जाणीव मनांत उरली. घावामुळे दृष्टि गडूळ होऊन एक प्रकारच्या मुक्या रागानें मन व्याप्त होऊन गेलें, व परत घाव मारण्याचा इच्छा बळावूं लागली. माझ्या समोरच्या पोलिस-अधिकार्याला घोड्यावरून खाली ओढून आपणच खोगिरांत वसणें कृती सोपे आहे असा विचार मनात आला. पण शिस्त व शिक्षणाचा परिणाम नष्ट झाला नाही व फक्त चेहऱ्याचे रक्षण करण्याव्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याहि कारणास्तव मी हात वर उचलला नाही. शिवाय आम्ही चढाई केली कीं भयकर प्रसंग ओढवेळ, आमच्याच असस्य लोकांवर गोळीबारानें मरण्याची पाळी येईल, ही कल्पना मला होतीच.

कृती तरी वेळ मार सहन केल्यानंतर-वस्तुतः थोडीशीं मिनिटेच झालीं होती- आमची राग पांगून न जाता इळूइळू मागे हटू लागली. त्यामुळे मी एकटाच पुढें राहिलो, व माझ्या कुशी उघडया पडल्या. आणखी मार पडूं लागला; इतक्यांत मला कोणी तरी अलगद उचलून लांब नेलें. मला ह्याचा फार राग आला. माझ्यावरच पोलिस तुटून पडत आहेत असा कांहीं सहकाऱ्यांचा समज होऊन माझा अशा प्रकारें बचाव करण्याचें त्यांनीं ठरविलें होतें.

मूळ जागेच्या मागे सुमारें शंभर फुटांवर आम्ही पुन्हा रांग करून उभे राहिलो. पोलिसहि मागे हटले व आमच्यापासून पन्नास फुटांच्या अंतरावर रांगेत उभे राहिले. ह्या सर्व बखेड्याचे आदिकारण जें सायमन कमिशन, ते लांब अंतरावरून चोरव्या-प्रमाणें निघून जाई तोंपर्यंत आम्ही तेथें थांबलो. पण इतकें करूनहि त्यांच्या नशिवा-तील काळीं निशाणें काहीं चुकलीं नाहीत! नंतर लगेच काँग्रेस-कचेरीपर्यंत आम्ही पूर्ववत् मिरवणूक घेऊन आलों व नंतर लोक घोरोघर निघून गेले. वडील काळजी करीत होते, म्हणून मी त्यांच्याकडे गेलों.

आवेशाचा क्षण निघून गेल्यावर सर्व शरीरांत ठणका मुरू होऊन अतिशय ग्लानि आल्याप्रमाणें वाटू लागलें. सर्व अगभर मुका मार बसला होता व वळ उठले होते. पण भाग्यवशात् कोठेहि मर्मा वार लागला नव्हता. माझे पुष्कळ सहकारी इतके भाग्यवान नव्हते; त्यांना जबर जखमा झाल्या होत्या. गोविंद वल्लभ पंत माझ्या गेजारीच होते. पुरे सहा फूट उंच असल्यामुळे ते ठळकपणे लक्षांत येत. त्यांना

असा खरपूस मार मिळाला, कीं कित्येक दिवसपर्यंत त्यांचें दुखणें संपेचना. त्यांना पाठ सरळ करतां येईना, कीं कसलें काम करतां येईना. या प्रसंगानंतर माझ्या दणदाकटपणाविषयीं मला अधिकच अभिमान वाटूं लागला. पण प्रत्यक्ष हल्ल्यापेक्षां मला हल्ला करणाऱ्या पोलिसांच्या व अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यांचीच आठवण अधिक स्पष्टपणें राहिलेली आहे. खरी मारझोड युरोपियन सार्जंटानीं केली; हिंदी शिपायांचा हल्ला बराच सौम्य होता. रक्तपिपासेच्या व वैमनस्याच्या भावनांनीं जवळ जवळ विद्रूप झालेले ते चेहरे किती सहानुभूतिशून्य व हृदयशून्य दिसत होते! आमच्या इकडच्या लोकांचे चेहरेहि त्या वेळीं असेच बघण्यालायक झाले असावेत. आम्ही गप्प राहिलो असलों, तरी आमचीं मते कांहीं विरोधकांविषयींच्या प्रेमानें ओसडून वाहूं लागलीं नव्हतीं. मग आमचे चेहरे तरी कसे प्रफुल्लित दिसणार ? वैयक्तिक विरोधाचा, भांडणाचा अगर द्वेषाचा तेथें संबध नव्हता. अज्ञात व बलशाली अशा समाजशक्तीचे आम्ही पाईक बनलों होतो. तिनें आम्हांला दास बनवलें होतें. ती आम्हांला इकडे तिकडे नाचवीत फिरवीत होती. मोठ्या कौशल्यानें आमचीं मनें तिनें आपल्या मुठींत ठेवलीं होतीं. आमच्या आकांक्षा व भावना यांना प्रज्वलित करून ती लीलाविग्रही शक्ति आम्हांला कळसूत्री बाहुल्याप्रमाणें खेळवीत होती. त्या शक्तीचे आम्ही कांहीं काळ प्रतिनिधी बनलों आणि कार्यावेशाच्या धुर्दीत आम्ही वागलो; परंतु तो प्रमाथी आवेश ओसरला कीं मन विचारूं लागे, “हें सगळे कशासाठी, कशासाठी ?”

ट्रेड युनियन काँग्रेस

त्या वर्षी सायमन कमिशनवरील बहिष्कार आणि सर्वपक्षीय परिषद यांच्या-
विपयीच सर्व देशभर बोलवाला होत असला, तरी माझे लक्ष व कार्य दुस-
ऱ्याच दिशेने चाललेले होते. मी काँग्रेसचा सरचिटणीस असल्याकारणाने काँग्रेसची सघटना
सुट्ट करण्याचे काम मला पादावे लागतच होते. पण मुख्यतः जनतेचे लक्ष सामाजिक
व आर्थिक फेरबदलाकडे वेधण्याचे काम करण्याची मला हौस वाटत असे मद्रास
येथे स्वातंत्र्याचा ठराव पास झाल्यामुळे जो विजय आम्ही संपादन केला, तो सर्वपक्षीय
परिषदेची प्रवृत्ति ध्यानांत घेतां, मजबूत करण्याच्या प्रयत्नाला लागणें आवश्यक
होतें. ह्यासाठी मी पुष्कळ प्रवास केला व पुष्कळ महत्त्वाच्या सभांतून भाषणेंहि
केलीं. १९२८ साली पंजाब, मलबार, दिल्ली व संयुक्त प्रांत या चार प्रांतिक
परिषदांचा अध्यक्ष म्हणून मला निवडण्यांत आलें. त्याचप्रमाणें मुंबई व बंगाल-
मधील युवक सघांच्या व विद्यार्थी परिषदांच्या अध्यक्षस्थानीहि माझी योजना
झाली होती. कधी कधी संयुक्त प्रांतांतल खेड्यापाड्यांतून मी जात असें व
क्वचित् मजुगंपुढेहि माझी व्याख्याने होत. स्थानिक परिस्थितीप्रमाणें भाषणांचें
स्वरूप पाळतलें अगर श्रोतृवर्गाच्या प्रकाराप्रमाणे निरनिराळ्या मुद्द्यांवर देण्यांत
येणारा भर कर्माजास्त करण्यांत आला, तरी माझ्या भाषणातील सूत्र एकसारखेच
असे. सर्व ठिकाणी राजकीय व सामाजिक स्वातंत्र्याचा मुद्दा मी पुढे मांडीत होतों
व सामाजिक स्वातंत्र्याच्या मंदिरांत प्रवेश करतांना राजकीय स्वातंत्र्याच्या पायरी-
वरून पुढें पाऊल टाकलें पाहिजे, असे सांगत होतो. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत व
पांढरपेशांत समाजवादांचा विचार फैलवावा असा माझा वेत होता कारण राष्ट्रीय
चळवळीची धुरा तेच वाद्दात होते त्यांचा राष्ट्रवाद अत्यंत संकुचित होता हे खरेंच.
त्यांच्या भाषणांतून पूर्वकालीन धर्मवाचे पोवाडे गाविलेले असत. परकीय सत्तेमुळे
देशाचे जें आध्यात्मिक व आधिभौतिक अहित झालेले आहे, त्याचे ते वर्णन करीत.
लोकांचा हलाखी, परकीय अधिराज्यामुळे देशाची हाणारी बेअरू, राष्ट्राच्या इभ्रती-
साठी स्वातंत्र्याची आवश्यकता, व मातृभूमांच्या उद्धारासाठी आत्मबलिदानाची
तयारी वगैरे विषय ते प्रतिपादन करीत हे नित्य परिचयाचे विषय होते. त्यांचा
पडसाद प्रत्येक हिंदी अन्त करणात उमटत असे. माझ्यादेखील राष्ट्रीय भावना
त्यामुळे जागृत होत, हलावत, उचबळत असत. ह्या विषयांतल सत्य सनातन

असलें, तरी त्यांचें नावीन्य वापरण्या-वापरण्यानें विटन गेलें होतें व तें जराजीर्ण दिसू लागलें होतें. त्याच गोष्टीचे तुणतुणें सतत वाजत राहिल्यामुळें झगड्यांतील इतर जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे व बाजूकडे नजरच जात नसे. भावनांचा खळबळट अशा भाषणांमुळें सुरू झाला, तरी विचारशक्तीवरील झांपड तशीच कायम राहो.

हिंदुस्थानांत समाजवादी मते मीच प्रथम प्रतिपादन करू लागलों असं नव्हे. खरें बोलावयाचे तर मी त्या बाबतींत जरा मागसलेलाच राहिलों होतो. इतर अनेकांनीं तो मार्ग झाडून साफ केला असला, तरी त्यावर मी मोठ्या कष्टांनं एकेक पाऊल पुढें टाकीत चाललो होतो. विचारसरणीच्या दृष्टीनें कामगार-चळवळ ही निःसंशय समाजवादी मताची होती; व बहुसंख्य युवकसंघांतहि तीच विचारप्रणालि दिसून येत असे. युरोपांतून मी १९२७ च्या डिसेंबरांत परतलो, तेव्हां हिंदी वातावरणांत समाजवादाचा अस्पष्ट दरवळ आधींच पमरलेला दिसला. त्यापूर्वीहि समाजवादी व्यक्ती हिंदुस्थानांत होत्या. त्यांच्यापैकीं बहुतेक रम्य कल्पनावादी होते; परंतु मार्क्स-वादाची छाप त्यांच्यावर वाटत्या प्रमाणांत वसत चालली असून काहींतण तर स्वतःला बावनकशी मार्क्सवादी म्हणवून घेऊ लागले. सोव्हिएट रशियाच्या प्रगतीबरोबर, विशेषतः पंचवार्षिक योजनांच्या यशाबरोबर युरोपप्रमाणें हिंदुस्थानांतहि ही प्रवृत्ति पोसली गेली.

काँग्रेसमध्ये मोठ्या अधिकारावर असलेला मी एक प्रमुख काँग्रेसवाला असल्यामुळें माझ्या समाजवादी मतांना महत्त्व मिळालें माझ्याचसारखा विचार इतरहि काहीं प्रमुख काँग्रेसवाल्यांच्या मनात येऊ लागला होता. सयुक्तप्रांतीय काँ. कमिटीत हा विचार विशेष फैलावत असून १९२६ सालींच आम्ही एक सौम्यसा समाजवादी कार्यक्रम आंखण्याचा प्रयत्न केला. आमच्या प्रांतांत जमीनदारी व तालुकदारी चालू असल्यामुळें आम्हांला जमिनीच्या प्रश्नालाच मूळारंभी हात घालणें प्राप्त झालें. वर्तमान पद्धति नाहीशी झाली पाहिजे व सरकार व जनता यांच्या दरम्यान मध्यस्थ राहतां उपयोगी नाहीत असं आम्हीं जाहीर केलें. असले विचार आवतीभोवतींच्या लोकांना अगदींच अपरिचित असल्यामुळें मोठ्या सावध-गिरीनेंच आम्हांला पावलें टाकावीं लागत होती.

१९२९ सालीं सयुक्तप्रांतीय काँग्रेस कमिटीनें आणखी एक पायरी ओलांडून निखालस समाजवादी स्वरूपाची एक शिफारस ऑ. इ. काँ. कमिटीकडे पाठविली. १९२९ च्या उन्हाळ्यांत कमिटीची बैठक मुंबई येथें भरली असतां सयुक्त प्रांताच्या ठरावाचा उपोद्घात कमिटीनें स्वीकारून, तदन्तर्भूत समाजवादी तत्त्वाला मान्यता दिली. ठरावाची तपशीलवार चर्चा करण्याचें मात्र लांबणीवर टाकण्यांत आलें. हे ऑ. इ. काँ. कमिटीचे व स. प्रां. काँ. कमिटीचे ठराव लोकांच्या स्मरणांतून अजिबात नाहीसे झालेले दिसतात. गेल्या वर्षी दोन वर्षांतच काँग्रेसमध्ये समाजवादाचें भूत एकदम प्रादुर्भूत झालें अशी त्यांची कल्पना होते ती याचमुळें. त्या ठरावाला मान्यता

देतांना ऑ. इ. कॉ. कमिटीने फार खोलवर विचार केला नव्हता व आपण काय करीत आहो याची पूर्ण जाणीवहि सभासदांपैकी बऱ्याच लोकाना नव्हती ही गोष्ट मात्र मान्य केली पाहिजे.

इंडिपेन्डन्स फॉर इंडिया लीगची संयुक्तप्रांतीय शाखा (या शाखेत सर्व काँग्रेस-कार्यकर्तेच होते) निश्चितपणे समाजवादी मताची असून काँग्रेससारख्या संमिश्र-संस्थेहून ती अधिक जहाल होती. समाजस्वातंत्र्य हे लीगच्या ध्येयापैकी एक ध्येय होते. सर्व हिंदुस्थानभर लीगची एक बळकट अशी संघटना करावी व स्वातंत्र्य व समाजवाद या तत्वांचा प्रचार करण्याच्या कामी तिचा उपयोग करून घ्यावा अशी आमची मनीषा होती. परंतु दुर्दैवाने संयुक्तप्रांतापलीकडे लीगचे क्षेत्र फारसे वाढले नाही. देशांत लीगच्या ध्येयाला पाठिंबा नव्हता म्हणून असे घडले असे नव्हे. पण लीगचे बहुतेक प्रमुख कार्यकर्ते काँग्रेसचेहि प्रमुख कार्यकर्ते असल्यामुळे, व काँग्रेसने सिद्धांत म्हणूनच कां होईना पण स्वातंत्र्याचे ध्येय मान्य केलेले असल्यामुळे त्यांना काँग्रेसमध्ये राहूनहि काम करता येण्यासारखे होते. दुसरे कारण असे, की लीगच्या प्रस्थापकांपैकी काहीजणांनी ही सस्था जोपासण्याचा प्रयत्न जितका मनापासून करावयास हवा होता, तितका केला नाही. काँग्रेसच्या कार्यकारी मंडळावर दडपण आणण्याचे एक साधन एवढ्याच दृष्टीने त्यांना लीगचे महत्त्व वाटे. त्यायोगे वर्किंग कमिटीच्या निवडणुकींवर देखील प्रभाव पाडता येईल, अशी त्याची कल्पना होती. इंडिपेन्डन्स लीग रोडावत चालली व काँग्रेसचे स्वरूप अधिकाधिक चढाईचे होत चालले तसे धडाडीचे कार्यकर्ते काँग्रेसकडे ओढले जाऊन लीगच्या नाड्या आंखडू लागल्या व १९३० साली कायदेभंग सुरू झाल्यावर लीग काँग्रेसशी एकरूप होऊन तिचे स्वतंत्र अस्तित्व संपुष्टात आले.

१९२८ व १९२९ सालांत, मला अटक होणार अशा बातम्या अनेकवार उठल्या होत्या. वृत्तपत्रांतील बातम्यांना व माझ्या मित्रांकडून आलेल्या खाजगी सूचनाना काय आधार होता ते मला माहीत नाही. पण बातम्या-सूचनांमुळे माझ्या मनांत अनिश्चितता उत्पन्न होऊन तुरुंगाच्या अगदी उबरठ्यावर मी उभा आहे असे मला वाटू लागले. सीधे सुरक्षित जीवन माझ्या नशिबी नाही याची पक्की खात्री होऊन चुकलेली असल्यामुळे मला या बातम्यांचे विशेष कांही वाटले नाही. अनिश्चित आयुष्य, उलथापालथी, व तुरुंगवास ह्यांचा अभ्यास जितका लवकर होईल तितका इष्टच होता. पुढे अटकेची कल्पना माझ्या मनांत (व जरा कमी प्रमाणांत माझ्या नातेवाइकांच्या मनांतहि) चांगली रुळली व अटकेचा प्रसंग आला की मी त्याकडे नेहमीचाच प्रसंग अशा भावनेने पाहू लागलों. अटकेच्या आवईपासून अगदीच लाभ होत नाही, असे नाही. त्यामुळे दैनंदिन जीवनांत जरासा चटक व चविष्टपणा निर्माण होतो व स्वतंत्रतेचा जाईल तो दिवस मोलाचा वाटतो. खरे म्हणजे १९२८ व १९२९ साली मला खूपच खबलत मिळाली व मला अटक झाली ती १९३० च्या एप्रिलांत. तेव्हा-

पासून मात्र तुरुंगाबाहेरचे माझे त्रोटक आयुष्य जरासे आभासमयच झाले आहे. घरांत चार दिवसांसाठी पाहुणा यावा त्याप्रमाणे मी येत असतो. हिंडतो फिरतो त्या वेळीहि कार्यक्रमाची निश्चिती वाटत नाही. उद्यां काय प्रसंग येईल, तुरुंगाचे बोलावणे येईल की काय, अशी शंका मनांत सदैव घर करून राहिलेली असते.

१९२८ सालचे अखेरीचे दिवस आले. कलकत्ता-काँग्रेसला थोडा अवधि उरला होता. तेथे वडील अध्यक्ष व्हावयाचे होते. सर्वपक्षीय परिषद, तिला सादर केलेला अहवाल वगैरेविषयीचे विचार त्यांच्या मनांत घोळत होते व काँग्रेसकडून त्यासाठी मान्यता मिळवून घ्यावी अशी त्यांची इच्छा होती. ह्या गोष्टींना माझी संमति नाही, स्वातंत्र्याच्या प्रश्नावर तडजोड करण्यास मी तयार नाहीं हे ठाऊक असल्यामुळे ते अस्वस्थ झाले होते. त्याविषयी फारशी चर्चा आम्हीं केली नसली, तरी मानसिक विरोधाची कल्पना आम्हाला आलेली होती. दोघांचे मार्ग भिन्न होऊ लागले होते. पूर्वीहि अनेकवार तीव्र मतभेद होऊन भिन्नभिन्न राजकीय गटांत आम्ही सामील झाले होते. परंतु त्यापूर्वी अगर नंतर केव्हांहि मनावर इतका ताण पडलेला मला आठवत नाही. दोघानाहि प्राप्तपरिस्थितीबद्दल वाईट वाटत होते. कलकत्त्याला प्रसंग असा येऊन ठेपला की सर्वपक्षीय परिषदेच्या अहवालाच्या बाजूला बहुमत होत नसेल, तर आपण अध्यक्षस्थान स्वीकारणार नाहीं असे वडिलांनी जाहीर केले. हा मार्ग अगदी तर्कग्राह्य व सनदशीर असाच होता. परंतु त्यांचे अनेक विरोधक त्यामुळे वुचकळ्यांत पडले. इतक्या थराला गोष्टी जाग्यात असा त्यांचा मानस नव्हता. काँग्रेसमध्ये व इतरत्र अशी एक वृत्ति आढळून येत असते की, टीका व निषेध करावयाचा पण स्वतःवर जबाबदारी घ्यावयाची वेळ आली की काढता पाय घ्यावयाचा ! मनांतून आशा अशी की टीकाविषय झालेल्या पक्षांने आपणाला पसंत पडेल अशा रीतीने स्वतःचा मार्ग फिरवून घ्यावा, पण आमच्या हाती जहाजाचे सुकाणू मात्र देऊ नये. जेथे अधिकाराच्या जागा आम्हांला मिळवतांच येत नाहीत व हिंदुस्थान सरकारप्रमाणे कार्यकारी मंडळ अप्रातिनिधिक व बेजबाबदार असते, तेथे फक्त टीकेवरच भागवावे लागते. अशी टीका केव्हांहि अकरणरूप अथवा वांझच असणार. तरी ती टीका देखील परिणामकारक होण्याच्या दृष्टीने जेव्हा केव्हा सधि मिळेल तेव्हां सर्व अधिकार व सर्व जबाबदारी—सरकारच्या लष्करी व परराष्ट्रीय खात्यासुद्धां हरएक खात्याची—शिरावर घेण्याची मानसिक तयारी ठेवणे जरूर आहे. सैन्याच्या बाबतींत अर्धासुधा तावा मिळवा अशी नेमस्तांप्रमाणे मागणी करणे म्हणजे कारभार चालवण्यास आम्ही नालायक आहो अशी कबुली देऊन आपल्या टीकेची नांगी आपणच मोडून टाकण्याप्रमाणे आहे !

ही निषेध करण्याची व जबाबदारी टाळण्याची वृत्ति गांधीजींच्या टीकाकारांत पुष्कळां आढळून येते. त्यांचे कार्य नापसंत असणारे व त्यावर ताशेरा झाडणारे असंख्य लोक काँग्रेसमध्ये होऊन गेले. परंतु गांधीजींना काँग्रेसबाहेर हाकून

लावण्यास ते तयार नसत. अशी वृत्ति कां, हे समजणें सोपें काम आहे. पण असल्या वृत्तीपासून कोणत्याच पक्षाचा फायदा होत नाही हें ध्यानांत ठेवावें.

जवळ जवळ अशीच अडचण कलकत्याला उपस्थित झाली. दोन्ही गटांत बोलणी-सवरणीं सुरू होती, तडजोडीचा मसुदाहि तयार झाला होता; पण नंतर तो बारगळला. असा सगळा गोवळाचा व पोरकटपणाचा प्रकार झाला. काँग्रेसच्या शेवटच्या मुख्य ठरावान्वयें सर्वपक्षीय अहवाल मान्य करण्यांत आला असला, तरी असेहि मत व्यक्त करण्यांत आलें होतें, कीं अहवालांतोला राज्यघटनेला ब्रिटिश सरकारनें एक वर्षांच्या आंत जर संमति दिली नाही, तर काँग्रेस स्वातंत्र्याकडे पुन्हां वळेल. अशा प्रकारें एक वर्षांची मुदत सरकारला देण्यांत आली. हा ठराव म्हणजे सौम्य शब्दांत लिहिलेला निर्वाणाचा खलिताच होता. पण स्वातंत्र्याच्या ध्येयापासून ह्या ठरावामुळें पाऊल माघारें पडलें यांत शंकाच नाही. सर्वपक्षीय अहवालांत साम्राज्यान्तर्गत स्वराज्यहि सर्वच्या सर्व मागितलेलें नव्हतें. तथापि हा ठराव करण्यांत शहाणपणाच झाला. कारण त्यामुळें विरोधी गट फुटावयास तयार नसतांच जो निष्फळ फूट व्हावयाची ती टळली व १९३० सालच्या लढयापर्यंत काँग्रेस अभंग राहिली. सर्वपक्षीय घटना ब्रिटिश सरकार एका वर्षांत मान्य करणार नाही हें उघडच दिसत होते. लढा टळणे शक्य नव्हतें, त्या काळाच्या परिस्थितींत गांधीजींच्या नेतृत्वाशिवाय झगड्याला परिणामकारक स्वरूप घेण्याचा सुतराम् संभव दिसत नव्हता.

खुल्या अधिवेशनांत मीं ठरावाला विरोध केला. पण तो मनापासून झाला नाही. तरीहि मला पुन्हां सरचिटणिसाच्या जागेवर निवडण्यांत आलेंच. कांहींहि होवो, चिटणिसाची जागा माझ्या मिराशीच्या जागेप्रमाणे होऊन बसली होती. काँग्रेसच्या गादीवर कोणताहि अभ्यक्ष बसो, काँग्रेसचें यत्र माझ्याच ताच्यांत राहात असे.

कलकत्ता-काँग्रेसच्या आधीं काहीं दिवस कोळशाच्या खाणींच्या केंद्रस्थानीं झारिया येथें 'ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचें' अधिवेशन भरविण्यांत आलें. मीं हजर राहून पहिल्या दोन दिवसांच्या कार्यक्रमांत भाग घेतला. नंतर मला कलकत्याला जावें लागलें. ही माझी पहिलीच ट्रेड युनियन काँग्रेस. शेतकऱ्यांतील व अलीकडे कामकऱ्यांतील माझ्या कार्यांमुळें मला थोडीशी लोकप्रियता प्राप्त झाली असली, तरी ट्रेड युनियन काँग्रेसमध्ये मी नवखाच होतो. सुधारणावादी व क्रांतिकारक गटांमधील जुनें भांडण तसेंच पुढें चालू असल्याचे दिसून आलें. कोणत्या आंतरराष्ट्रीय मजूर-सघटनेला जाऊन मिळवें, साम्राज्यविरोधी लीग व अखिल पॅसिफिक संघ यांच्याशीं संबंध ठेवावा कीं नाही, त्याचप्रमाणें जिनीव्हा येथील आंतर-राष्ट्रीय मजूर-कचेरीच्या परिषदेला आपला प्रतिनिधी पाठवावा कीं नाही, हे वादग्रस्त मुद्दे तेथें उपस्थित झालेच होते. परंतु काँग्रेसमधील विरोधी तटांच्या दृष्टिकोणांत जो जमीन-अस्मानाचा फरक होता, त्याचें महत्त्व विशेष होतें. राजकारणांत

नेमस्त वृत्तीचा, किंबहुना मजुरांच्या चळवळीत राजकारणाची लुडलुड नसावी अशा मताचा जुना गट तेथें हजर होता. निर्भेळ आर्थिक कार्यक्रमावर व त्यांतही सौम्य अशा कार्यक्रमावर त्याचा विश्वास असून मजुरांची स्थिति हळूहळू सुधारावी हें त्याचें ध्येय होतें. हिंदी मजुरांचे प्रतिनिधि म्हणून अनेक वेळां जिनिव्हाला गेलेले श्री. एन्. एम्. जोशी हे त्या गटाचे पुढारी होते. दुसरा गट लढाऊ व राजकीय वृत्तीचा असून कातिवादी दृष्टिकोणाचा तो उघडपणें पुरस्कार करीत असे. तो गट कम्युनिस्टांच्या व कम्युनिस्टसदृश कार्यकर्त्यांच्या सर्वस्वी सुटीत नसला, तरी त्या गटात त्यांचें बरेंच वजन होते. मुंबईच्या कापड-गिरण्यातील मजुरांचे सघ या गटाच्या ताब्यात गेलेले असून त्यांच्या नेतृत्वाखालीं मुंबईत एक प्रचंड व काहीं अशीं यशस्वी असा सपहि घडून आला होता. मुंबईला गिरणी-कामगार युनियन या नांवाची एक नवी व प्रबळ संस्था निर्माण झाली होती, आणि मुंबईतील मजुरांवर या गटांतील कार्यकर्त्यांचा अतिशय प्रभाव होता. या कातिवादी गटाच्या विचारसरणीची छाप पडलेला कामगारांचा बलिष्ठ असा दुसरा सघ म्हणजे जी. आय. पी. रेल्वे-संघ.

ट्रेड युनियन काँग्रेस जन्मल्यापासून तिचे कार्यकारी मंडळ व तिची कचेरी एन्. एम्. जोशी व त्यांचे निकटवर्ती सहकारी यांच्याच हातीं होती. ट्रेड युनियन चळवळीच्या विस्ताराचे बरेचसे श्रेय श्रीयुत जोशी यांनाच द्यावें लागेल. अनुयायी-वर्गात कातिवादी गटाचें खूप वजन असले, तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या धोरणांत बदल करण्याची सत्रि त्यांना मिळत नसे. त्यामुळे असमाधानाची परिस्थिति निर्माण होऊन खरी वस्तुस्थिति व्यक्त होण्यास मार्ग उरला नाहीं. असतोष धुमसूं लागला व घासाधीस सुरू झाली. ट्रे. यु. काँग्रेस काबीज करावी असें कातिवादी गटाला वाटू लागले. तरी ही गोष्ट निकरावर आणून फूट पाडू नये अशी प्रवृत्ति दिसून येत होती. हिंदुस्थानांतील ट्रे. यु. ची चळवळ अद्यापि बाल्यावस्थेत असून असावे तसे सामर्थ्य तिच्या अगी आले नव्हतें. चळवळीचा धुरा मजुरेतर लोकच ओढीत असत. अशी परिस्थिति असली म्हणजे मजुरांची नागवणूक करण्याची प्रवृत्ति उपन्या पुढाऱ्यांत दिसून येऊ लागते. हिंदुस्थानांतील ट्रे. यु. काँग्रेसमध्ये व मजूरसघांतून देखील तिचा प्रादुर्भाव झालेला दिसून येई. कित्येक वर्षे खपून आपली चळवळी-विषयीची तळमळ व अधिकार एन्. एम्. जोशी यांनीं सिद्ध केला होता व ते राजकीय दृष्ट्या मागसलेले व नेमस्त वृत्तीचे आहेत असें ज्यांना वाटे, ते लोक सुद्धां हिंदी मजुरांच्या चळवळीच्या बाबतींत श्री. जोशी यांनीं वजावलेली कामगिरी मान्य करीत असत. प्रतिपक्षाकडून अशी मान्यता मिळणें फारच थोड्यांच्या नशिबी असतें.

झारिया येथें कातिवादी गटाकडेच माझी सहानुभूति झुकत असली, तरी नवखा असल्यामुळें तेथील आपापसांतील झगडे पाहून मी हतबुद्ध झालो व त्यांच्या-पासून चार हात दूर राहाण्याचें मी ठरविले. मीं झारिया सोडल्यानंतर ट्रे. यु. काँग्रेसच्या

वार्षिक निवडणुकी झाल्या व नव्या वर्षासाठीं अध्यक्षस्थानीं माझी निवडणूक करण्यांत आली. हें वृत्त मला कलकत्ता येथें समजले. क्रांतिवादी गटानें त्याच जागेसाठीं उमेदवार म्हणून एका कामगाराला उभा केला होता. त्यावर मात करतां यावी म्हणून नेमस्त गटानें माझे नांव पुढें केले. निवडणुकीच्या दिवशीं मी झारिया येथे उपस्थित असतो, तर त्या कामगारासाठीं मीं माझें नांव खात्रीनेच मागें घेतलें असतें. एका नवव्या व बिगर कामगार माणसाला एकदम अध्यक्षपदावर नेऊन बसविणे ही गोष्ट माझ्या दृष्टीनें शिष्टपणाला शोभणारी नाहीं.

त्या सालीं पुष्कळच सप व मजुरांच्या चळवळी झाल्या. पुढील सालीं तोच प्रकार चाऱू राहिला. मुंबईच्या दरिद्री व लढाऊ कामगारांनीं या सपात बिनीवरचें काम केले. बंगालच्या ज्यूट गिरण्यातहि एक मोठा सार्वत्रिक सप घडून आला. त्याचप्रमाणें जमशेदपूरच्या लोखंड-कारखान्यांत व रेल्वेवरहि सप झाले. जमशेदपूर येथील टिन प्लेटच्या कारखान्यांतील सप फार दिवसपर्यंत मोठ्या शर्थांनीं लढविण्यांत आला. जनतचा सहादुमति या सपाला असताहि कारखानदारांनीं सपवाल्यांना दडपून टाकले.

हीं दोन वर्षे मजुरांचा असतोष वाढत होता व त्याची स्थिति अधिकाधिक भांगण होत चालली होती. हिंदी कारखानदारांना युद्धानंतरचा काळ फार तेजीचा गेला व त्यांनीं गडगज नफा मिळवला. पाच सहा वर्षेपर्यंत ज्यूटच्या व कापड-गिरण्यांच्या शंअसंवर साधारणपणे शहर ते दांडजें टक्के नफा प्रतिवर्षी देण्यांत येत असे ! हा सर्व नफा मालकांच्या व भागीदारांच्या तिजोरींत जाऊन पडला; पण मजुरांची स्थिति मात्र पूर्वीप्रमाणेच कायम राहिली. जी काहीं थोडीफार वाढ मजुरीत होई, ती पदार्थांच्या वाढत्या किमतींत जिरून जात असे. लाखों रुपयांचा नफा वर्षानुवर्षे मिळत असता मजूर मात्र त्याच नरकवासांत राहत होते. त्यांच्या स्त्रियांना अन्न राखण्यासाठीं पुरेल एवढे धडुतें मिळण्याची मारामार पडे. मुंबईतील परिस्थितीसुद्धां हलाखीचीच होती. परंतु कलकत्त्यांतील भव्य प्रासादांपासून केवळ अर्ध्या तासाच्या अंतरावर राहणाऱ्या मजूर-कामगारांची परिस्थिति त्यांच्यापेक्षांहि खराब होती. तेथें अर्धनग्न स्त्रिया पोटांला पुरेल-न-पुरेल इतक्या मजुरीवर काम करीत व सपतीची गंगा अखडपणें म्हासंगो व डडी येथील गिरणी-मालकांच्या व कांहीं हिंदी लोकांच्या घरांकडे वाहत राहिली.

तेथेच दिवस होते तोपर्यंत उद्योगधद्यांची चगळ चालली; पण तेजी सपून नफा घटू लागला त्याबरोबर पहिला फटका मात्र मजुरांच्या डोक्यावर बसला; नफ्याच्या दिवसाची आठवण बुजून गेली. नफा सर्व फस्त झालेला होता, नफा पुरेसा सुट्टेना; मग कारखाने चालवावयाचे कसे ! म्हणून असंतोष माजला. मजुरांच्या चळवळी आणि प्रचंड सप मुंबईत होऊ लागले. त्यांचा सर्वांच्या मनावर परिणाम घडला. गिरणी-मालक व सरकार या दोघांचेहि धाबें दणाणलें. विचारसरणीच्या व संघटनेच्या

दृष्टीनें मजूर-चळवळीला वर्ग-जागृत असें लढाऊ व उग्र स्वरूप येत चाललें होतें. राजकीय जागृतीची वाढहि झपाट्यानें होत होती. ह्या दोन्ही चळवळी जरी भिन्न व स्वतंत्र अशा असल्या, तरी त्यांचे प्रवाह समांतर वाहत असल्याकारणानें भविष्यकाळ आपणाला सुखाचा जाणार नाहीं असें सरकारला वाटूं लागले.

१९२९ च्या मार्चमध्ये क्रांतिवादी गटातील काहीं प्रमुख कार्यकर्त्यांना अटक करून सरकारनें मजुरांच्या सघटनेवर एकाएकी एक जबरदस्त टोला लगावला. मुंबईच्या गिरणीकामगार युनियनचे व बंगाल, सयुक्तप्रांत व पंजाब या प्रांतांतील मजुरांचे पुढारी पकडले गेले. त्यापैकी काहीं शहर टक्के कम्युनिस्ट होते; काहीं अर्थकच्चे कम्युनिस्ट तर काहीं केवळ कामगारसघवादी होते. पुढें साडेचार वर्षे चालू राहिलेल्या मिरत खटल्याचा प्रारंभ ह्या अशा प्रकारें झाला.

मिरत खटल्यांतील आरोपींच्या बचावासाठीं एक समिति स्थापण्यांत येऊन माझ्या वडिलांची अध्यक्षस्थानी योजना करण्यांत आली. डॉ. अन्तारी व इतर काहीं लोक सभासद होते; त्यांत मीहि एक होतो आमचें काम फार बिकट होतें. पैसे सहजासहजी जमेनात. कम्युनिस्ट व समाजवादी लोकांबद्दल व मजूर-कार्यकर्त्यांबद्दल सधन लोकांना विशेष सहाय्यभूति वाटत नसावी असे दिसलें. कोणाच्या तरी अगचा लचका तोडावयास मिळत असले तरच वकील काम करण्यास तयार होत. समितीमध्ये माझ्या वडिलांसारखे काहीं विख्यात वकील होते. सल्लामसलतीसाठी व मार्गदर्शनासाठी त्यांचें सहाय्य आम्हांला विनामूल्य मिळत असे. परंतु महिनोगणती मिरत येथें कायम वास्तव्य करणें त्यांना शक्य झालें नसतें आणि ज्या इतर वकिलांकडे आम्हां गेलो, त्यांना ह्या खटला म्हणजे पैसे मिळविण्याची एक नामा सधि आहे असें वाटत असावें !

मिरत-समितीप्रमाणेच एम्. एन्. रायच्या व इतरांच्या बचावासाठीं नेमलेल्या समित्यावरहि मी काम केलेले आहे. प्रत्येक प्रसर्गा माझ्या पेशाच्या लोकांचा लोभापणा पाहून आश्चर्य करण्याची पाळी मजवर आली ! १९१९ साली पंजाब-मधील लष्करी कायद्याच्या खटल्याच्या वेळी मला पहिला जबरदस्त धक्का बसला. लष्करी कायद्याच्या खटल्यांतील आरोपीतर्फें काम चालविण्यासाठीं एका अतिशय प्रख्यात वकिलान भरमसाट फीची मागणी केली आरोपीपैकी एक जण तर वकील म्हणजे त्याचा व्यवसायबधुच होता. पुष्कळांना कर्ज काढून व मालमत्ता विकून त्याच्या फीची भर करावी लागली ! यानंतर मला आलेले अनुभव तर मापेदाहि खेदजनक आहेत. कामगारापासून पैसा-पैसा जमवावा व वकिलांच्या नांवाने अगडबब रकमांचे चेक फाडून द्यावे, ही गोष्ट मनाला असह्य होत असे. शिवाय ही सर्व धडपडसुद्धां व्यर्थच ठरे. कारण मजुरांसबधीं भरण्यांत आलेल्या खटल्याच्या वेळी बचाव केला अगर न केला, तरी निकालांत बहुतेक तसूभर देखील फेर होत नसे. अर्थात् मिरत-खटल्यासारख्या प्रसर्गा मात्र बचाव करणे अनेक दृष्टींनी अशक्य

होते. परतु आरोपींशीं व्यवहार करण्याचें कामहि सोपें नव्हते. आरोपी मडळींत सात ऋषींचीं सात मते; व त्यांच्या बचावाच्या तऱ्हाहि वेगवेगळाल्या ! परस्परांत मुळींच एकमत होत नसे. कांही महिन्यांनीं समिति विसर्जन करण्यांत आली. वैयक्तिक मदत मात्र आम्ही करीत राहिलों. इकडे राजकीय परिस्थितींत असा बनाव होत चालला होता कीं आमचे सर्व चित्त तिकडेच लागून राहिलें. १९३०-सालीं तर आम्ही सर्वच लोक तुरुंगांत गेलों.

मेघांचा गडगडाट

१९२९ सालचें काँग्रेसचें अधिवेशन लाहोर येथें व्हावयाचें होतें. दहा वर्षांनीं पजाबांत काँग्रेसचें आगमन होत होतें; तेव्हां दहा वर्षांचे दहा पडदे बाजूला सारून लोकांची दृष्टि जणू काय १९१९ च्या जालियनवाला बागेच्या, अपमानांत बुडवून टाकणाऱ्या लष्करशाहीच्या, अमृतसर येथील काँग्रेसच्या व नंतर लवकरच सुरू झालेल्या असहकारितेच्या चित्रपटावर खिळून राहिली. ह्या दहा वर्षांत जरी कितीहि गोष्टी घडल्या असल्या व हिंदुस्थानचें रूप पालटलें असलें, तरी साम्यदर्शक गोष्टींची सुद्धा काही वाण नव्हती. राजकीय जागृति तीव्र होत चालली होती. युद्धाचे वारे भणभणू लागले होते आणि आगामी लढ्याच्या मेघांची सुदीर्घ छाया देशभर पसरली होती.

प्रांतिक व मध्यवर्ति कायदे-मंडळाकडून लोकांचें लक्ष उडून बरेच दिवस लोटले होते. अर्थात् त्या सोवळ्या प्रकारांत हिंडणाऱ्या भगतांची गोष्ट वेगळी. त्यांची नित्य शिळी अर्चा सुरू होतीच. सरकारच्या बेजबाबदार व अत्रिकारमदान्वित कृत्यांभोवतीं पांघरूण वेढण्याचा त्यांचा खटाटोपहि चालू होता. पण पांघरूणच फाटकें व जीर्ण झालेलें, त्याला ते तरी काय करणार ? १९२८ सालीं सायमन कमिशन-बरोबर सहकार्य करूं नये असा मध्यवर्ती कायदे-मंडळानें ठराव केला, तोच लोकांची दृष्टि आपल्याकडे ओहून घेण्यासाठीं कायदे-मंडळानें केलेला अखेरचा प्रयत्न.

त्यानंतर असेंल्लीचे अध्यक्ष व सरकार यांच्यांत खूपच झटापट सुरू झाली. सरकारशीं फटकून स्वतंत्रपणानें वागण्याचें धोरण असेंल्लीचे स्वराज्यपक्षीय अध्यक्ष विठ्ठलभाई पटेल यांनीं ठेवल्यामुळें सरकारच्या हृदयांत ते शल्याप्रमाणें बोटू लागले होते व त्यांची नांगी ठेंबण्याचा प्रयत्न सरकारतर्फें चालला होता. ह्या झगड्याकडे जनतेचें लक्ष असलें, तरी बहुतांशीं कायदे-मंडळाबाहेरच्या घडामोडींवरच लोकांची नजर खिळून राहिली होती. कायदे-मंडळाविषयीं माझ्या वडिलांचाहि भ्रमनिरास झाला होता व तेथून अधिक कांहीं एक लभ्याश होणें शक्य नाहीं असें ते बोटूनहि दाखवीत असत. सधि आल्याबरोबर तेथून बाहेर पडण्याची त्यांची इच्छा होती. ते सनदशीर प्रकृतीचे असले, तरी परिस्थितीचा बनावच असा होत चालला होता कीं सनदशीर समजल्या जाणाऱ्या मार्गानें गेल्यास धूळसुद्धां हातीं लागणार नाहीं असाच निष्कर्ष काढणें भाग पडावें. स्वतःच्या कायदेवाज मनाची ते अशी समजूत करित कीं हिंदुस्थानांत घटना आहेच कोठें ? व बटहुकुमांची दडपशाही

अधिकार्यांच्या इच्छामात्रेकरून सुरू होत असल्यावर येथे कायद्याचे राज्य आहे असे तरी कसे म्हणता येईल ? मनाने अथवा आचरणाने ते मुळीच क्रांतिवादी नव्हते. भांडवलशाही लोकसत्ताक राज्यपद्धति जिला म्हणता येईल अशी कांहीं चीज अस्तित्वांत असती तर त्या राज्यघटनेचे ते आधारस्तंभ बनून राहिले असते, याविषयी तिळमात्र शंका नको. पण हिंदुस्थानांतील परिस्थिति उोळ्यांना दिसत असतां दिखाऊ लोकसत्तेचा बडेजाव करून सनदशीर मार्गाविषयी वाचाळपणा करीत राहाण्याची मात्र त्यांना अधिकाधिक चीड घेऊ न्यागली होती

गांधीजी अजून राजकारणापासून अलिप्तून राहिले होते. नाही म्हणावयास कलकत्ता-कॉंग्रेसमध्ये त्यांनी काय भाग घेतला असेल तेवढ्याच तथापि सर्व घडामोडींकडे त्यांचे लक्ष असे कॉंग्रेसचे पुढारी त्यांचा सल्लादि वारंवार घेत. खादीप्रचारासाठी सर्व देशभर त्यांनी मोठमोठे दारे काढले त्यांत लहानसहान शहरे व खेडीपाडींतील सोडली नाहीत त्यांना पाहण्यासाठी अलोट जनसमर्द लोटत असे. अशा प्रकारे सर्व हिंदुस्थानभर अनेकवार व्हिडन हिमालयापासून रामेश्वरापर्यंत व कराची ते कलकत्यापर्यंत पसरलेल्या या अफाट भूभागाचा पूर्ण परिचय त्यांनी करून घेतलेला आहे. हिंदुस्थानचा त्यांच्याइतका प्रवास केलेली दुसरी एकहि व्यक्ति विद्यमान असेल असें मला वाटत नाही

पूर्वी अखंड भ्रमण करणारे यात्रेकरू लोक होते, पण त्यांची प्रवासगाधनें तुटपुंजी असत. गांधीजी आगगाडीने व मोटर-गाडीने प्रवास करीत. पण तेवढ्याच साधनांवर ते अवलंबून राहत नसत. पार्थीहि ते ठिकठिकाणी जात अशा रीतीने हिंदुस्थान व हिंदी जनता यांच्याविषयींचे असामान्य ज्ञान त्यांनी संपादन केले. त्याचप्रमाणे हजारो-लाखो लोकांनी त्यांना प्रत्यक्ष पाहिले व गांधीजींच्या वैयक्तिक भेटीचा लाभहि त्यांना घेतां आला.

१९२९ च्या अगदी ऐन उन्हाळ्यांत ते सयुक्त प्रांती आले होते बरेच भाठवडेपर्यंत त्यांचा येथे मुक्काम होता. मधून मधून कांहीं दिवस मी त्यांच्याबरोबर हिंडावयास जात असें. त्यांच्यासाठीं हजारो लोक जमतात ही गोष्ट अनुभवाने माहिती झालेली असतांहि लोकांची गर्दी पाहून मला नवल वाटल्याशिवाय राहिले नाही. गोरखपूरसारख्या जिल्ह्यांतून होणारी लोकांची खेंचाखेंच पाहिली म्हणजे बर टोळधाडीची आठवण होई ! रस्त्याच्या कडेला दहा-दहा हजार लोकांचे थवे जमत. आणि दररोजच्या मुख्य-मुख्य सभांना एक लाखावर श्रोतृसमुदाय गोळा होई. अनिक्षेपणाची सोय वगैरे कांहींच नसल्यामुळे गांधीजींचे भाषण ऐकू जाणें केवळ अशक्यच होतें. पण त्यांनी व्याख्यानाची अपेक्षाच धरलेली नसावी. गांधीजी दिसले, एवढेंच त्यांना पुरे होतें.

संयुक्त प्रांतांतील दौऱ्यांत मी त्यांच्याबरोबर सदोदित राहात नव्हतां. मात्रा विशेष कांहीं उपयोग त्यांना झाला नसता. शिवाय त्यांच्याबरोबरच्या मडळींत

आपली भर घालणें मला प्रशस्तहि वाटलें नाहीं. गर्दींचे मला कांहीं वाटत नसे. पण स्वतःची फुकट ओढाताण करून घ्यावयास मात्र मी तयार नव्हतो. गांधीजींच्या बरोबर फिरताना इतगंप्रमाणें माझ्याहि पायांचीं बोटें गर्दींत चिरडलीं जात. मला इतर पुष्कळच कामे होतीं व खादीप्रचारावरच काय तो सगळ्या भर द्यावा असें मला वाटत नगरे राजकीय परिस्थितीला जोर चढत चालला असतां खादीचें काम कर्गित राहणे दुय्यम दर्जाचे आहे असें मानणारांपैकीं मीं होतीं. विंगर-राजकीय गोष्टीविषयींच्या गांधीजींच्या या छंदाची मला केव्हां केव्हा चीड येई, त्यांच्या विचारांचा उलगडा मला करतांच येत नसे. त्या काळांत खादीसाठीं ते फड गोळा करीत व दरिद्र-नारायणासाठीं मीं पैसे गोळा करीत आहे असें ते सांगत असत छोट्या छोट्या ध्यांत गरिबांना काम लावून द्यावें असा त्या म्हणण्याचा अर्थ असावा. पण दारिद्र्याचे देव्हारे माजवण्याची कल्पनाहि त्या शब्दांत दिसून येई. देव हा खास दीनांचा वाली आहे, त्याला दरिद्री लोक सर्वाहून आवडते आहत, अशा धार्मिक समजुतीं सगळीकडे आढळून येतात. मला तें तत्त्वज्ञान पसत पडण्याजोगे नव्हते. दारिद्र्याचा मला तिटकारा वाटे. भांडून झगडून ते समूळ उपटून टाकलें पाहिजे, कोणत्याहि प्रकारें त्याला उत्तेजन मिळतां कामा नये, असें माझें मत होतें. पण मग ज्या पद्धतीमुळें दारिद्र्य उत्पन्न होतें व टिकते, त्या पद्धतीवर प्रहार करण्याचें काम चुकवितां यावयाचें नाहीं. ते काम ज्यांना टाळावयाचें असेल, त्यांनीं कोणत्या तरी प्रकारें दारिद्र्याचें समर्थन करावे हें कमप्राप्तच आहे. त्यांचे नेहमीं दुष्काळी विचार चालावयाचे. देशांत जीवनावश्यक वस्तूची समृद्धि झाली असें चित्र त्यांच्या डोळ्यांना पाहतांच येत नाहीं. श्रीमत व गरीब ही जोडी वावचंद्रदिवाकरौ जगतावर राहणार अशी बहुधा त्यांची समजूत असावी.

ह्या प्रश्नाची चर्चा गांधीजींबरोबर करण्याचा सुयोग प्राप्त झाला कीं श्रीमतांनीं आपली संपत्ति गरिबांसाठीं निधि म्हणून धारण करावी हा सुहा ते आग्रहांनें प्रतिपादन करीत. हा विचार फार पुरातन कालापासून युरोपांत व हिंदुस्थानांत मांडण्यांत आलेला आहे.

ही गोष्ट घडेल व यामुळे समाजांतल एक विकट समस्या सोडवितां येईल अशी कल्पना तरी कशी करवते तें मला तरी मुळींच समजत नाहीं.

मागे दिव्हिल्याप्रमाणे असेव्ळींचे काम पेंगट चाललें असतां भगतसिंग व बटुकेशरदत्त यांनीं प्रेक्षकांच्या गंलरींतून दोन बॉब फेकले. त्यामुळें उल्कापात झाल्याप्रमाणें जनता खडबडून जागी होऊन असेव्ळीकडे पाहू लागली. बॉबमुळें कोणाला कोठेहि विशेष दुखापत झाली नाहीं. आरोपींनीं नंतर सांगितल्याप्रमाणें ते बॉब धायाळ करण्यासाठीं नसून आवाजानें केवळ धामधूम उडवून देण्यासाठीं फेंकण्यांत आले असावे. आणि असेव्ळींत व बाहेर त्यामुळें खरोखरीच धामधूम उडाली. लाला लजपतराय यांच्यावर ज्या तहण इग्रज अधिकाऱ्याने लाठीचे प्रहार केले अशी समजूत

होती, त्याच्यावर गोळी झाडून त्याला ठार करण्यांत आले. बंगालमध्ये व इतरत्र दहशतवादी कृत्यांना जोर चढला. कटाचे खटले भरण्यांत आले व चौकशीविना स्थानबद्ध केलेल्यांची संख्या फुगत चालली.

लाहोर कटाच्या खटल्याच्या वेळीं कोर्टांत पोलिसांनीं तऱ्हेवाईक वर्तन केल्यामुळे लोकांचे लक्ष त्या खटल्याकडे अधिकच लागून राहिलें. कोर्टातील व तुरुंगांतील वागविण्याच्या ह्या पद्धतीचा निषेध म्हणून बहुतेक आरोपींनीं अन्नसत्याग्रहाला सुरुवात केली. सत्याग्रहाला नेमकें कारण कोणते घडलें तें आठवत नाही; पण नंतर सर्वच राजबंध्यांच्या वागवणुकीच्या प्रश्नांचा त्यांत समावेश झाला.

आठवड्यामागून आठवडे उलटले तरी सत्याग्रह चालू होता. देशांत त्या बातमीनें खळबळ उडाली. अशक्तपणा आल्याकारणानें आरोपींना कोर्टांत नेणें अशक्य होऊन खटला वारवार तद्कृब करावा लागत होता. तेव्हां आरोपी अगार त्यांचा वकील कोर्टांत हजर नसला तरीहि कोर्टानें काम चालू ठेवावे अशा अर्थाचा एक कायदा सरकारनें मंजूर करून घेतला. राजबंध्यांच्या वागवणुकीचा विचारहि सरकार करणार होतें.

मी लाहोरला पोचलों, तेव्हां अन्नसत्याग्रहाचा एक महिना संपून गेला होता. सत्याग्रह्यांपैकीं कांहींना तुरुंगांत भेटण्याची परवानगी मला मिळाली. भगतसिंग, जतीन्द्रदास वगैरे मंडळींना मी प्रथमच भेटत होतो. सगळे जण अगदीं अस्थिपजर होऊन अंथरुणाला खिळले होते. त्यांच्याशीं फार वेळ बोलणें शक्यच नव्हतें. भगतसिंगाचा चेहरा मोठ्या गोड व पाणीदार होता. तो शांत व गभीर असा दिसला. वैमनस्याचा भाव त्याच्या चेहऱ्यावर उमटलेला नव्हता. तो अत्यंत सौजन्यानें बोलत होता व त्याची दृष्टीहि सौजन्यपूर्ण दिसत होती. पण असेंहि वाटते कीं, एक महिनाभर उपवास केल्यानंतर माणसाच्या तोंडावर व भाषणांत मार्दव येणारच. जतीन्द्रदास तर भगतसिंगापक्षांहि सौम्य दिसला. एकाद्या निष्पाप बालिकेप्रमाणें त्याचा चेहरा मृदु व सालस होता. मी त्याला भेटलों तेव्हां त्याला फार वेदना होत होत्या. पुढें एकसष्ट दिवसांच्या उपोषणानंतर तो मृत्यु पावला.

लालाजीबरोबर १९०७ सालीं हद्दपार करण्यांत आलेल्या सरदार अजितसिंग नामक आपल्या चुलत्याची कांहीं तरी माहिती आपल्याला मिळावी, अशी भगतसिंगाला फार तळमळ लागून राहिली होती. पण त्यांच्याबद्दल नक्की अशी कांहींच माहिती उपलब्ध नाही, असें मला वाटतें.

जतीन्द्रदासाच्या मृत्युमुळे देशांत मोठी खळबळ उडाली. राजबंध्यांच्या वागवणुकीच्या प्रश्नाला चालना मिळून त्यासाठीं सरकारनें एक समिति नेमली. तिच्या शिफारशीवरून नवीन नियम करण्यांत आले. कैद्यांचे तीन वर्ग पाडण्यांत येऊन राजबंध्यांचा स्वतंत्र असा वर्ग मानण्यांत येऊ नये असें ठरलें. ह्या नियमामुळे कांहीं सुधारणा होतील असें वाटत होतें; पण तसें कांहींहि घडून आलें नाही. अद्यापि तुरुंगांतील स्थिति पूर्वीप्रमाणेंच अत्यंत असमाधानकारक अशी आहे.



विनयारवती पंडित

उन्हाळा व पावसाळा संपून थंडीचे दिवस आले व ठिकठिकाणच्या प्रांतिक काँग्रेस-कमिठ्या लाहोरच्या अधिवेशनासाठी अध्यक्ष निवडण्याच्या तयारीला लागल्या. त्या साली गांधीजींची निवड जवळ जवळ एकमताने करण्यांत आली. त्यांची पुनः निवड केल्यामुळे त्यांचा मोठासा सन्मान झाला असे नव्हे. तथापि लडा हा होणारच व त्याचें नेतृत्व जर कार्यदृष्ट्या त्यांच्याकडेच येणार, तर मग अधिकारदृष्ट्याहि त्यांनाच मुख्य कां न नेमा, असा निवडणारांचा विचार असावा. शिवाय तितक्या लायकीचा दुसरा कोणी थोर गृहस्थ त्या वेळीं नजरेसमोर नव्हता, हेही खरेंच.

गांधीजींनीं अध्यक्षस्थान स्वीकारण्याचें नाकारलें. तथापि त्यांचा नकार आग्रह धरला तर बदलेल असें वाटत होतें. पुढे लखनौ येथें ऑल इंडिया काँग्रेस कमिटीची बैठक भरली, तेव्हां आम्हां सर्वांची शेवटच्या क्षणापर्यंत ते होय म्हणतील अशी अपेक्षा होती; पण ते ऐकेनात व शेवटच्या क्षणीं त्यांनीं माझेंच नांव पुढे ढकललें. या ठाम नकारामुळे ऑल इंडिया काँग्रेस कमिटी जराशी भांबावून गेली व अशा घोटाल्याच्या व अडचणीच्या पेचांत पकडल्याबद्दल सभासद थोडेसे त्रासूनहि गेले. शेवटीं दुसरें कोणी सांपडत नाही म्हणून वैतागून कमिटीनें माझीच निवड केली !

त्या वेळीं मला जितका राग व चीड आली, तितकी पूर्वी फारच क्वचित् आली असेल. माझा गौरव कमिटीनें केला याची जाणीव मला नव्हती असें नाही. पण नेहमींच्या साध्या मार्गानें मी निवडून आलों असतो तर त्या गौरवाचा आनंद मला मनापासून झाला असता. पण मी त्या अधिकाराच्या जागीं राजरस्त्यानें राहोच, पण बाजूच्या रस्त्यानेहि आलों नाहीं. एकदम चोरदाराने वर यावें तसा प्रकार होऊन भांबावलेल्या श्रोतृसमुदायाला माझा स्वीकार करण्यावांचून गत्यंतर उरलें नाही ! ही अवश्यभावी गोळी त्यांनीं गिळून बाजू राखली खरी; पण स्वाभिमानाचा तुरा मोडल्यामुळे हा गौरवाचा अहेर परत करावा असें माझ्या मनांत आले. तथापि त्रागा करण्याचें मोठ्या सयमानें टाळून जड अतःकरणानें मी तेथून निघून गेलों.

निवडणुकीचा हा निकाल ऐकून खराखरा आनंद कोणाला झाला असेल तर तो वडिलांना. माझें राजकारण त्यांना सर्वस्वी आवडत नसले, तरी मी मात्र त्यांचा आवडता होतो. माझे भले झालेले पाहिलें कीं त्याचें अन्तःकरण हरखून जाई. माझ्यावर ते पुष्कळदां टीका करीत व तुसडेपणानें बोलतहि. पण कोणाला त्यांची मर्जी राखावयाची असेल, तर त्यांच्यादेखत माझ्याबद्दल नालस्तीचा शब्द तोडावाटे न काढण्याची खबरदारी घ्यावी लागत असे.

वडिलांच्या पाठोपाठ मुलगा अध्यक्षाच्या जागेवर चढावा हें दृश्य अभूतपूर्व होते. मी अध्यक्ष झालों, तेव्हा माझे चाळिसावें वर्ष नुकतें कोठें संपलें होतें.

काँग्रेसच्या सर्व अभ्यक्षांत मी वयानें लहान असें म्हणण्यांत येई; पण ती चूक होती. गोखले व अहुल कलाम अझाद यांचें वय त्याच सुमाराने असावें. तिशी पस्तीशीच्या वयांतच गोखत्यांची अनुभवी मुत्सद्द्यांत गणना होऊ लागली होती. आपल्या विशाल ज्ञानाला साजेसा गभीर चेहरा धारण करण्याची कला अहुल कलाम अझादांना उत्तम प्रकारें साध्य झालेली आहे. मला मात्र कोणी मुत्सद्दी समजत नाही व अतिरिक्त ज्ञानाचा आगेपहि माझ्यावर कोणी केलेला नाही. त्यामुळें माझे पिकलेले केस व जरा उतरलेला चेहरा दिसत अमून सुद्धां वयोवृद्धत्वाच्या आरोपांतून मी आतांपर्यंत मोकळा राहिलो आहे !

लाहोर-काँग्रेस समीप येऊन ठेपली. प्रसंग तर जणु कांही आपल्या अगभूत गर्तानें व अनिवार्य क्रमाने पुढें पुढे लोटले जात होते. व्यक्तिमात्रांनीं कितीहि शक्ती मिरविली, तरी त्यांचें कार्य अल्प आहे असे वाटे, आणि अविरत वेगाने फिरत राहिलेल्या एका प्रचंड यंत्राचे आपण एक घटक आहो अशी कल्पना मनांत येई.

भविष्याची ही अनिरुद्ध प्रगति थांबवावी म्हणूनच कीं काय ब्रिटिश सरकार पुढें सरसावले व व्हाइसरॉय लॉर्ड अर्विन यांनी मडलाकार परिषदेची घोषणा केली. त्यांतील शब्द अशा खुबीनें योजलेले होते, की त्यांतून लहान-मोठा, हवा तो अर्थ काढतां यावा ! त्यांतून अर्थ निघेल तो लघु निघण्याचाच अधिक संभव आहे असें आम्हांपैकीं पुष्कळजणाना वाटलें बरें, कितीहि मोठा अर्थ निघाला, तरी आमच्या आकाशा त्यामुळें पुऱ्या होणे शक्यच नव्हतं. व्हाइसरॉयचा घोषणा उच्चारून होते न होते तोच अधाशान्या उतावळेपणाने एक “ पुढ्याची परिषद ” दिव्हीला बोलावण्यात आली.

गार्धाजी, माझे वडील, विश्रलभाई पटेल व सप्रू वगैरे नेमस्त पुढारी तेथें उपस्थित होते. व्हाइसरॉयची घोषणा काहीं शर्तींवर मान्य करणारा एक जाहीर-नामा काढण्यात आला. मात्र त्या शर्तीं अत्यंत जिव्हाळ्यांच्या असून स्वीकारण्यांत आल्याच पाहिजेत असें त्यात नमूद केलें होते. सरकारनें शर्तीं मान्य केल्या तर सहकार करावा असें ठरलें शर्तीं चागल्या ठाशीव होत्या व त्या मान्य झाल्या असत्या बर परिस्थितीचें रूप बदलले असतें.

असल्या ठरावावर सर्व जहाल नेमस्त गटांचें एकमत होणे हे मोठें विजयाचें लक्षण होते. एकमतानें झालेला ठराव या दृष्टीने पाहिल्यावर तो बराच प्रगमनशील वाटला, तरी त्यामुळें काँग्रेसची भ्येयन्यति झाली पण ह्या ठरावात देखील एक घातुक फट राहिली हातां. शर्तींकडे पाहण्याचे कर्मात कमी दोन तरी दृष्टिकोन होतेच. ह्या अटी अत्यावश्यक आहेत, सहकार्य करण्याआधीं त्या मान्य झाल्याच पाहिजेत हा गोष्ट नतर भरलेल्या काँग्रेसच्या वर्किंग कमिटीने स्पष्ट केली. त्याच-बरोबर तिनें असेंहि सांगून टाकले कीं ही मान्यता येत्या काँग्रेसच्या आधीं देण्यांत आला पाहिजे. काँग्रेसला ज्या किमान अटी वाटत होत्या, त्या नेमस्तांच्या दृष्टीनें

कमाल अटी होत्या. त्या पुढे मांडाव्या, पण मान्य करा नाही तर असहकार करूं असा आग्रह धरण्यापर्यंत मजल जाऊं नये असें त्यांचें मत होतें. त्यांचा युक्तिवाद असा कीं अटी अखंत महत्त्वाच्या आहेत असें म्हटलेलें असलें, तरी त्या खऱ्याखुऱ्या अटी आहेत असे मानूं नये.

मतभेदाला अशा प्रकारें फट मिळाल्यामुळे आमच्यापैकीं सर्व जण व इतर हजारां लोक तुरुंगांत डांबलेले असतां आमच्याबरोबर ज्यांनीं त्या जाहीरनाम्यावर सहाय्य केल्या, त्या आमच्या नेमस्त व प्रतिसहकारी मित्रांनीं आम्हांला जेलमध्ये डांबणाऱ्यांशींच सहकार्य करण्यास मागेंपुढे पाहिले नाही !

हें असें घटणारच अशी आमच्यापैकी बहुतेकांची अपेक्षा होती. अर्थात् जें घडून आलें तें इतक्या प्रमाणांत घडेल असें मात्र वाटलें नव्हतें. पण अशीहि आशा होती, कीं काँग्रेस दोन पावले मागें सरकली, तेव्हां आतां तरी नेमस्त व तत्सदृश इतर पक्षांच्या लोकांची सरकारच्या सहकार्यासाठीं सारासार विवेक न करतां हुटकून धांवत गुटणारीं पावले जरा वेळ थांबतील हा समधात ठराव मान्य करण्यांत आमच्यापैकीं कांहीं जणांचा याहूनहि वलिष्ठ हेतु होता; तो असा कीं मोठ्या लढ्याची आणीबाणीची वेळ समीप आली आहे, तर या वेळीं काँग्रेसच्या अनुयायांनीं एकजुटीनें गोष्ट आंवेढून असावें. सरकार अटी पत्करणार नाहीं हें उघड दिसत होते; त्यामुळे आमची बाजू अधिकच खबीर होऊन काँग्रेसमधील नरम दलाल पुढें खेचीत नेतां आलें असते. काहीं आठवड्यांचाच अवधि होता. मग लाहोर-काँग्रेस होती आणि आम्ही होते.

आणि तरीहि तो जाहीरनामा आम्हां कांहीं जणांना एकाद्या कडू जहर गोळी-प्रमाणें वाटला. स्वातंत्र्याची मागणी कांहीं काळ्यापुरती व वरपांगी का होईना सोडून देणें हें अगदीं चुकीचें व घातुक धोरण आहे असें आम्हांला वाटले. स्वातंत्र्याच्या प्राप्तीवांचून आमची तहान शमणार नाही, तें अत्यावश्यक आहे असें आम्ही मानीत नसून त्याचा सौदा केला तरी आमची हरकत नाही, स्वातंत्र्याची घोषणा हा एक निवळ डाव म्हणून आम्हीं टाकला होता, असा त्या जाहीरनाम्याचा अर्थ होणार होता ! म्हणून मी जरा घुटमळलो व जाहीरनाम्यावर सही करण्याचें नाकारिलें. (सुभाषबाबूंनीं स्पष्टच नकार दिला होता) पण माझ्या नेहर्मीच्या सवयीप्रमाणें थोड्याशा वादविवादानंतर मी सही केली. मी मोठ्या कष्टी मनाने परत फिरलो व दुसऱ्याच दिवशीं काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा विचार मनांत येऊन गांधीजींना मी तसे लिहूनहि टाकले. मी अगदीं त्रासून गेलों होतो खरा, परंतु ते माझे लिहिणे मनापासून होते असे वाटत नाही. गांधीजींकडून एक स्नेहस्निग्ध पत्र आल्यावर व तीन दिवस मनाशी विचार केल्यावर मी शांत झालो.

लाहोर-काँग्रेसच्या जरा आधीं काँग्रेस व सरकार ह्यांच्यामध्ये कांहीं तडजोड निघाली तर पाहावी यासाठीं एक शेवटचा प्रयत्न म्हणून व्हाइसरॉयशीं मुलाखतीचा

योग जुळवून आणण्यांत आला. ही जुळवाजुळव बहुधा विठ्ठलभाईंनी केली असावी अशी माझी कल्पना आहे. मुलाखतीच्या वेळी काँग्रेसतर्फे माझे वडील व गांधीजी, जिना, सप्रू व अध्यक्ष पटेल इतकी मंडळी हजर होती. मुलाखतीतून कांहीं एक निष्पन्न झालें नाहीं. सर्वसामान्य अशी भूमिकाच उपलब्ध झाली नाहीं व काँग्रेस आणि सरकार हे जे दोन मुख्य पक्ष त्यांच्यामध्ये पुष्कळच अंतर असल्याचें दिसून आलें. तेव्हां काँग्रेसला पुढें पाऊल टाकण्याशिवाय गतीच राहिली नाहीं. कलकत्त्याला दिलेली एक वर्षाची मुदत संपत आली होती. स्वातंत्र्य हेच काँग्रेसचें ध्येय आहे अशी घोषणा करून त्याच्या प्राप्तीसाठीं कराव्या लागणाऱ्या झगड्याच्या तयारीकरितां आवश्यक ते प्रयत्न सुरू करणे कमप्राप्त झालें.

लाहोर काँग्रेसच्या आधीं मला दुसऱ्या एका क्षेत्रांतील महत्त्वाची कामगिरी पार पाडावयाची होती. नागपूर येथे भरणाऱ्या डॉ. इ. ट्रे. यु. काँग्रेसचा मी अध्यक्ष होतो. राष्ट्रीय सभा व ट्रेड युनियन काँग्रेस ह्यांच्या अध्यक्षपदावर एकाच व्यक्तीनें थोड्याच दिवसांच्या अंतराने बसवें ही घटना जरा अपूर्व होती. त्या दोन संस्थांमधील दुव्याप्रमाणें माझा उपयोग होऊन त्या सऱ्या परस्परांच्या अधिक जवळ येतील अशी मला आशा वाटत होती. राष्ट्रीय सभा अधिक समाजवादी व मजुरां-विषयीं अधिक तत्पर वनेल व सचटित झालेले मजूर राष्ट्रीय लढ्यात जोराचा भाग घेतील, असें मला वाटलें.

परतु ही आशा फोल होती. कारण समाजवादाच्या दिशेनें बऱ्याच लांबवर प्रगति करावयाची अमत्यास राष्ट्रवादांतील राष्ट्रीय भावना नष्ट होत गेल्या पाहिजेत. तथापि मला असे वाटतें, कीं काँग्रेसचा दृष्टिकोण मध्यमवर्गीय असला, तरी देशामध्ये ती एकच जोरदार अशी क्रांतिकारी सऱ्या आहे हें ओळखून कामगारानीं तिला सहाय्य व तिच्याशीं सहकार्य केले पाहिजे व आपले वैशिष्ट्य व विचारसरणी स्वतंत्र आणि शुद्ध राखून तिच्यावर आपला प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इतिहासाच्या ओघाबरोबर व प्रत्यक्ष प्रतिकारांत भाग घेतल्यामुळे काँग्रेसचीं मते अधिकधिक जहाल व्हावीत व सामाजिक आणि आर्थिक प्रश्नांशीं तिचा जास्त संबंध यावा हें अपरिहार्य आहे अशी माझी कल्पना होती. गेल्या कांहीं वर्षांत शेतकऱ्यांच्या दिशेनें काँग्रेस मार्ग आक्रमण करित होती. ही चाल अशीच सुरू राहिली, तर कालांतराने काँग्रेसला प्रचंड अशा शेतकरी गघटनेचें स्वरूप प्राप्त होईल, किमान पक्षी शेतकऱ्यांचा गट काँग्रेसमध्ये प्रभावशाली होईल असा संभव दिसत होता. कारण काँग्रेसचें नेतृत्व मध्यमवर्गीय बुद्धिजीवि लोकांच्या हातीं असलें, तरी त्या काळांत देखील सयुक्त प्रांतांतील जिल्हा काँग्रेस कमिठ्यांवर शेतकऱ्यांचे किती तरी प्रतिनिधी निवडून येत असत.

शहरे व खेडी यांच्यांतील सनातन विरोधाची छाप राष्ट्रीय सभा व ट्रेड युनियन काँग्रेस यांच्यांताल संबंधांवर पडून ते कलुषित होण्याचा संभव असला, तरी

तां फार लाबच्या काळातील गोष्ट होती. कारण सऱ्यांच्या राष्ट्रीय सभेचीं सूत्रें मध्यम वर्गाच्या हातीं असून तिच्यावर शहरांचाच अधिकार गाजत आहे. शिवाय जोपर्यंत राष्ट्रीय स्वातंत्र्याचा प्रश्न निकालांत निघणार नाही, तोपर्यंत जनतेच्या भावनांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना अत्यंत प्रबळ स्वरूपांत कायम राहणारच. तथापि काँग्रेसला सघटित मजुरांच्या अधिक निकट आणावी ही गोष्ट इष्ट आहे असे मला वाटत होते. सयुक्त प्रांतांत तर ट्रे. यु. काँग्रेसच्या प्रांतिक शाखांपैकी काही जणांना आम्हीं प्रांतिक काँग्रेस कमिटीवर प्रतिनिधि म्हणून बोलाविले होते. त्याचप्रमाणे पुढील काँग्रेस-कार्यकर्ते मजुरांच्या कार्यातहि प्रामुख्याने भाग घेत असत.

तथापि मजुरांतील आघाडीचा पक्ष मात्र काँग्रेसशीं फटकून वागत होता. काँग्रेसच्या पुढाऱ्यांबद्दल त्यांना विश्वास वाटत नसे व काँग्रेसची विचारसरणी मध्यमवर्गीय आणि परागतिक आहे असे त्यांचें मत होते. मजूरवर्गाच्या दृष्टीने पाहिलें, तर त्यांच्या मतात तऱ्याहि होते. नांवाप्रमाणे काँग्रेस ही खचितच राष्ट्रवादी सस्था होती.

१९२९ साली एका नव्याच प्रश्नावर कामगार-सघांत मतभेद उत्पन्न झाले. हिंदा मजुरांची चौकशी करण्यासाठीं विट्टले कमिशन नेमण्यांत आलेले असून त्यावर बहिष्कार टाकावा असे जहाल गटाचे मत होतें. नेमस्त पक्षाची सहकार्य करण्याची इच्छा होती व त्यांच्यापैकी काहीं जणांची नेमणूक कमिशनवर व्हावयाची असल्यामुळे त्या प्रश्नाला वैयक्तिक स्वरूप प्राप्त झाले होते. इतर अनेक गोष्टींप्रमाणे ह्याहि बाबतीत माझे मत जहाल गटाच्या बाजूचें होते. आम्हीं प्रत्यक्ष प्रतिकाराचा लडा सुरू करण्याचा विचार करित असतां सरकारी कमिशनवरोबर सहकार्य करणे कोणत्या शहाण्या माणसाला पसत पडेल ?

नागपूरच्या ट्रे. यु. काँग्रेसमध्ये बहिष्काराच्या प्रश्नाला फार महत्त्व प्राप्त झाले व त्या प्रश्नावर आणि इतर काहीं मुद्द्यांच्या बाबतींत जहाल पक्ष विजयी झाला. या काँग्रेसमधील माझी कामगिरी अगदीं क्षुल्लक स्वरूपाची झाली. कामगार-क्षेत्रांत मी नव्यानेच पदार्पण केलेले असल्यामुळे मी चालतांना चांचपडत होतो. सर्वसामान्यपणे जहाल पक्षाच्या बाजूनें मी बोलत असलों, तरी कोणत्याहि एका गटांत मी सामील झालो नाही, व दिशादर्शनाचे काम करणाऱ्या अभ्यक्षापेक्षा निःपक्षपाती नियंत्रकाळा शोभेल अशा प्रकारचेच काम मी केलें. ट्रे. यु. काँग्रेसची फाटाफूट व नव्या नेमस्त पक्षाची स्थापना मी तटस्थ प्रेक्षकाप्रमाणे अवलोकन करित राहिलो होतो. माझ्या मते ट्रे. यु. काँग्रेसमधून निघून जाण्याचे नेमस्त गटाचें धोरण समर्थनीय नव्हतें. तथापि काहीं जहाल पुढाऱ्यांनीं गोष्टी कडेला पोचविल्यामुळे नेमस्त गटाला काहीं तरी निमित्त सांपडले. या दोन गटांच्या टक्करीत मधल्या गटाची स्थिति असहाय झाली. खबीर पुढारी लाभता, तर दोन्ही गटांना त्यानें काबूत ठेविलें असतें; मग ट्रे. यु. काँग्रेसचीं शकलें पडतीं ना, आणि शकलें उडालींच असतीं, तर त्यापासून पुढें घडलेले विपरीत परिणाम तरी खास टळले असते.

झाल्या प्रकारानें ट्रे. यु. काँग्रेसला जो जबरदस्त टोला बसला, त्याचा परिणाम अद्यापि साफ गेलेला नाही. जहाल गटाविरुद्ध सरकारने आपली मोहीम आधीच सुरु केली होती. त्याचे भगदीं पहिलें प्रत्यतर म्हणजे मिरत खटला. हा मोहिमेचा रूढ पुढें तसाच चालू राहिला. मालक-वर्गालाहि हटला चढविण्यास ही सवी ठीक आहे असें वाटलें. आर्थिक मदीला १९२९-३० सालीं सुरुवात झालीच होती. तिचे तडाखे, चोहों बाजूंनीं सुरु असलेले हत्ले व क्षीण झालेल्या कामगार संघटना, ह्या सगळ्या आपतींचें चक्र एकाच वेळीं डोक्यावर पडून हिंदी मजूर-वर्गाची वाताहत झाली व स्वतःच्या घसरगुडीला लागलेल्या परिस्थितीकडे हातपाय जुडून त्याला पाहात बसावें लागलें. ट्रे. यु. काँग्रेसमध्ये दोन वर्षांनंतर आणखी एक तडा जाऊन कम्युनिस्ट गट बाहेर पडला. अशा रीतीनें हिंदुस्थानात कामगार-सघाचों तीन फेडरेशनें निर्माण झालीं. नेमस्तांचा गट, मूळ ट्रे. यु. काँग्रेस, व कम्युनिस्ट गट. प्रत्यक्ष कार्याच्या दृष्टीनें तीन्ही गट कमजोर व परिणामशून्य होऊन त्यांच्यांतील मारामाऱ्यांमुळें कामगारांचीं मनें विटून गेलीं. १९३० नंतर मी बहुधा तुरुंगांतच असल्यामुळें माझा या प्रकाराशीं सवध आला नाही. मी मध्यतरीं बाहेर आलो तेव्हां एकाकरणाचे प्रयत्न चालले आहेत असें ऐकिलें; पण ते निष्फळ ठरल.*

रेल्वे-कामगार त्यांना चिकटून राहिल्यामुळें नेमस्त कामगार सघाचें बळ वाढलें आहे. इतर सवापेक्षां त्यांचा विशेष असा कीं सरकारी मान्यता त्यांना लाभली व जिनिव्हाच्या मजूर-परिषदेसाठीं त्यांनीं केलेल्या शिफारशी सरकार स्वीकारू लागलें. जिनिव्हाला जावयाला मिळतें या गोष्टीच्या मोहानें देखील कांहीं मजूर-पुढारी आपल्या सघांसह त्यांच्या गोटांत येऊन दाखल झाले !

* एकाकरणाचे नंतरचे प्रयत्न अधिक यशस्वी झाले असून सघ्यां निरनिराळ्या ट्रेड युनियन्स बोज्यापार सहकार्यानें काम करीत आहेत.

स्वातंत्र्य व नंतरची कथा

लाहोर-कॉंग्रेसचे चित्र माझ्या स्मृतिपटावर अगदी स्पष्ट व भडक रंगांत रंगविलेले गेले आहे. ही गोष्ट स्वाभाविकच होय. कारण तेथे अग्रपूजेचा मान मला मिळालेला होता व अधिवेशनाच्या केंद्रस्थानी माझी स्थापना झाली होती. त्या धामधुमीच्या दिवसांत माझ्या मनांत जे भावनातरंग हेलावत होते, त्यांच्या भाठवणी मनांत घोळीत राहावें असें कधी कधी वाटतें. लाहोरच्या जनतेनें माझे जें भरगच्च स्वागत केलें, तें विसरणेच शक्य नाही. स्वागताचा थाट मोठा व त्यांतील जिव्हाळा गाढ होता. एका प्रतीकाचें, एका कल्पनेचें स्वागत करावें म्हणून हा उत्साह-सागर उचबळला आहे, व्यक्तीसाठीं नव्हे, ह्याची ओळख मला पटली होती. परंतु हजारां लोकांच्या डोळ्यांपुढें व अन्तःकरणांत अगदीं अल्प काळ कां होईना तें प्रतीक म्हणून आपली स्थापना व्हावी ही मातचवरी धुल्लक नव्हे. माझे मन भरारू लागलें, जणुं कांहीं ते माझा पार्थिव देह सोडून विहरत होते ! तथापि माझ्या या मानसिक प्रतिक्रियांची किंमत विशेष नव्हती. फार मोठे प्रश्न उपस्थित झालेले होते. सर्व वातावरण गंभीर व आतुर होऊन गेले होतें. आमच्या निर्णयांचें क्षेत्र टीका, निषेध, अगर मतप्रदर्शन यांच्यापुरतेंच मर्यादित न राहतां त्यांच्यामुळे प्रत्यक्ष युद्धाच्या भेरी झडू लागायच्या होत्या, सर्व देश त्यामुळे हादरणार असून लाखों लोकांच्या जीवनावर आमच्या निर्णयाचा ठसा उमटणार होता.

भविष्याच्या अधारांत आमच्यासाठीं व आमच्या देशासाठीं काय वाइन ठेविलेले आहे तें प्रतिज्ञेवर कोणालाच सागणें शक्य नव्हतें. पण पावलापुढचा रस्ता स्पष्ट दिसत होता. आम्हांला व आमच्या आप्तबांधवांना झगड्यांतून जावें लागणार होतें, कष्ट सोसावे लागणार होते. ह्या विचारामुळे आमच्या उत्साहांतील अवखळपणा नष्ट झाला आणि आमच्यावरील जबाबदारीची पूर्ण जाणीव आमच्या मनावर बिंबली. स्वास्थ्य, सौख्य, कौटुंबिक आनंद व मित्रसहवास यांचा प्रत्येक मतागणिक आम्ही जणुं काय निरोप घेत असून चिरकालीन एकांतवासाला आणि शारीरिक व मानसिक वेदनांना प्रत्येक मतागणिक आम्ही निमंत्रण करीत होतो.

स्वातंत्र्याची व स्वातंत्र्ययुद्धाची प्रगति व्हावी म्हणून संकल्पित कार्याच्या आवाला जवळ जवळ एकमतानें पाठिंबा मिळाला. हजारां लोकांपैकीं

पंधरावीस इसमांनीं विरुद्ध मत दिलें. योगायोग असा, कीं जुनें वर्ष संपून नव्या वर्षाचें पाऊल उंबऱ्यावर पडत असतां म्हणजे ३१ डिसेंबर रोजीं रात्रीं बरोबर बाराच्या ठोक्याला हा मुख्य ठराव मंजूर करण्यांत आला. काँग्रेसने दिलेली एक वर्षाची मुदत सपली न सपली तोंच नवा निर्णय ठरला व लढ्याची सिद्धता गुरू झाली. चाकें फिरूं लागलीं; पण सुरुवात कोठें व कशी करावी ह्याची अटकळ अद्यापि आलेली नव्हती. मोहिमेची योजना व चालना करण्याचें काम ऑ. इ. काँग्रेस कमिटीवर सोंपविण्यांत आलें असलें, तरी अखेरचा निर्णय गांधीजींच्या हातीं आहे याची सर्वांना कल्पना आलेली होती.

शेजारच्या सरहद्द-प्रांतांतून खूप लोक लाहोर काँग्रेससाठीं आले होते. काँग्रेस अधिवेशनासाठीं या प्रांतांतील वैयक्तिक प्रतिनिधी नेहमींच येत असत गेलीं कांहीं वर्षे खान अब्दुल गफार खान काँग्रेसला हजर राहून आमच्या चर्चेत भाग घेऊ लागले होते. परंतु अखिल भारतीय राजकीय आंदोलनाचें दर्शन सरहद्द प्रांतांतील पुष्कळशा तळमळींच्या तरुण कार्यकर्त्यांना लाहोर येथेंच प्रथम झालें. त्यांच्या निर्मळ अन्तःकरणावर त्या अधिवेशनाचा ठसा ठळकपणें उठला व स्वातंत्र्याच्या युद्धांत इतर प्रांतांबरोबर आपण एकजुटीनें लढले पाहिजे याची त्यांना ओळख पटल्यामुळें त्यांचीं मनें उत्साहानें भरून गेलीं. ते साधेसुधे पण उत्कृष्ट कार्यकर्ते होते. हिंदुस्थानांतल्या इतर कोणत्याहि प्रांतापेक्षां शब्दजालांच्या व शब्दच्छलांच्या कलेत मात्र ते मागसलेले होते. घरीं परतल्यावर सघटना करण्यास व नव्या कल्पनांचा फैलाव करण्यास त्यांनीं प्रारंभ केला. त्यांत त्यांना यश मिळालें. व हिंदुस्थानच्या लढ्यांत सर्वांत शेवटीं सामील झालेल्या सरहद्दीवरील या स्त्री-पुरुषांनीं १९३० सालानंतर झालेल्या लढ्यांत अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावून दाखविली.

लाहोर-काँग्रेस आटोपल्याबरोबर तिच्या आज्ञेनुसार वडिलांनीं मन्थवर्ति व प्रातिक-कायदे-मंडळांतील काँग्रेस-सभासदांना राजीनामे देण्याची विनंति केली. फार थोडे लोक वगळून बहुतेक सर्व सभासदांनीं राजीनामे दिले.

अजूनहि भविष्याविषयीं आम्ही अंधारांतच होतो. लाहोर-काँग्रेसमध्ये उत्साहाचें वातावरण दिसलें खरें; पण प्रतिकाराचा कार्यक्रम सुरू केला तर किती पाठिंबा मिळेल याची कोणालाहि अटकळ होईना. आम्ही घरावर तुलसीपत्र ठेवून बाहेर पडलों; आतां माघारीं फिरणें शक्य नव्हतें; पण पुढचा रस्ता व प्रदेश सर्वच अपरिचित. मोहिमेचा प्रथमारंभ व लोकांच्या उत्साहाची चांचणी म्हणून २६ जानेवारीला स्वातंत्र्यदिन साजरा करावा व सर्व देशभर स्वातंत्र्याची शपथ घेण्यांत यावी, असें ठरलें.

इकडे कार्यक्रमाच्या अनिश्चिततेमुळें मन साशंक होतें. तिकडे उत्साहानें व कांहीं तरी परिणामकारक कार्य केलें पाहिजे अशा बलवत्तर इच्छेनें पुढें पाऊल टाकण्याकरितां तें अधीर झालें होतें. अशा मनःस्थितीत आम्ही सांपडलों होतो.

जानेवारीच्या सुरुवातीला माझा मुक्काम घरीच होता वडील बहुधा तेथे नसतच. त्या वर्षी कुभमेळ्यासाठी लाखों यात्रेकरू गोळा झाले होते शंतकरी, कामकरी, वाणी, उदमी, कारुनार, धंदेवाले सर्व प्रकारचे लोक तेथे जमले होते हिंदी समाजाचे ते एक छोटेसे चित्र होते असे म्हणतां येईल. या लोकांचा नदीकडे अखंड वाहणारा लोंढा पाहिला की कायदेभंगाच्या चळवळीसंबंधी यांचे धोरण काय राहिल असा विचार मनांत येई. लाहोरला झालेल्या ठरावांची माहिती यापैकी किती जणांना असेल, किती जणांना त्याविषयी पर्वी वाटत असेल ?

आज हजारो वर्षे जो त्यांच्या पूर्वजांना व त्यांना गंगेत स्नान करण्यासाठी अलाहाबादपर्यंत देशाच्या कोनाकोपऱ्यातून खेचून आणित आहे, त्या धर्माचे सामर्थ्य अचाट नव्हे का ? स्वतःचेच कल्याण व्हावे म्हणून या अपरपार उत्साहाचा अल्पसा भाग देखील राजकारणाच्या व अर्थकारणाच्या पायी खर्च होणार नाही काय ? की धर्माच्या अवडबराने व यमनियमानी लोकांची मने व्याप्त झाल्यामुळे असले विचार तेथे शिरण्यास अवकाशच शिळक नव्हता ? हजारो वर्षांच्या स्तव्यतेचा भंग करणारी खळवळ तथे चालू होती हे मी जाणून होतो जनतेतील ह्या अस्पष्ट आकांक्षा व इच्छा यांच्या व्यापारामुळेच तर गेल्या एक दीड तपातील घडामोडी होत आल्या होत्या. नव्या कल्पनांच्या अस्तित्वाविषयी आणि त्यांच्या अर्गी असलेल्या स्फोटक सामर्थ्याविषयी शका घेण्याचे कारणच नव्हते पण निराळ्या शका मनांत उद्भवत, त्याचे तत्काळ समाधान करणे शक्य होत नसे कल्पनांचा प्रसार कितीमा झाला असेल ? जनतेचे सामर्थ्य किती ? साधिक उठाव करण्याची, दीर्घ कालपर्यंत तग धरण्याची लायकी लोकांत कितीशी आहे ? अशा शंका उत्पन्न होत.

शकटी यात्रेकरू आमच्या घराकडे येत. आमचे घर भारद्वाज तीर्थाच्या जवळच होते. जिज्ञासेने व ज्याची नावे ऐकलेली आहेत अशा व्यक्तींना—विशेषतः माझ्या वडिलांना—डोळ्यांनी पाहावे ह्या इच्छेने ते आमच्या घरी येत असावे. पण आमच्याकडे येणारापैकी बहुतेक लोक राजकीय वृत्तीचे असत व काँग्रेसविषयी, काँग्रेसच्या ठरावांविषयी व पुढील कार्यक्रमाविषयी ते पश्च विचारीत. त्यांची स्वतःची आर्थिक गाऱ्हाणी ते सागत व ती दूर कशी करावी याचाहि विचारपूस होई. काँग्रेसचे जयशब्द त्यांच्या चागल्या परिचयाचे झाले होते; त्यांच्या योगाने आमचे सारे घर दणाणून जाई. सकाळपासून मी पांचपचवीस माणसांच्या एका एका गटाला चार शब्द सांगत असे. पण अशा प्रकारे एकसारखे बोलत राहणे शक्तीबाहेरचे काम झाल्यामुळे मी त्यांचे स्वागत फक्त नमस्काराने करू लागलो. यालाहि कांहीं मर्यादा होतीच. ती मुझा लवकरच सपली. तेव्हा मी बाहेर तोंड दाखविण्याचेहि टाळू लागलो ! पण माझा बेत निष्फळ झाला. जयशब्द अधिकच उच्च स्वरांत गर्जू लागले; घराच्या व्हरांच्यातून व प्रत्येक दाराखिडक्यातून लोक आंत डोकावू लागले.

काम, वाचन, फार काय जेवणसुद्धां अशक्य होण्याची वेळ आली. ह्यामुळे मनाला सकोच तर वाटेच, पण चीडहि येई. पण पिढ्यान् पिढ्या दारिद्र्य व कष्ट सोशीत आलेले ते लोक ! किती स्नेहनिर्भर दृष्टीने ते पाहत असत ! केवळ संहानुभूति व बहुभाव त्यांना हवासा वाटतो. तेवढे दाम पटले कीं बस् ! कृतज्ञतेचे व प्रेमाचें माप भरभरून ते आमच्या दारीं ओतण्यास तयार असतात. प्रेमाचा व भक्तिभावाचा हा उत्कर्ष पाहिला, कीं माझे मन अवनम्र झाल्याशिवाय राहत नसे.

आमच्या एक निकट स्नेहांतल्या बाई त्या वेळीं आमच्या घरींच राहावयास आल्या होत्या. पांच पांच मिनिटांनीं मला बाहेर जाऊन चार शब्द बोलावे लागत असल्यामुळे त्यांच्याशीं धड बोलावयालाहि सांपडेना. माझी तारांबळ पाहून त्यांना मौज वाटली. माझ्या लोकप्रियतेचें त्यांना कौतुकहि वाटलें असावें त्यांनीं सरळ प्रश्न टाकला, “ लोकांकडून ही पूजाअर्चा चालली आहे, ती तुम्हांला कशी काय वाटते ? मनाला मोठा अभिमान वाटत असेल, नाही ? ” मी जरा घुटमळलो तेव्हा त्यांना वाटले, कीं आपण अगदीं रोकडा प्रश्न टाकल्यामुळे मी सकोचलो असेन. म्हणून त्यांनीं असला प्रश्न विचारल्याबद्दल दिलगिरी प्रदर्शित केली. सकोच वर्गरे मला सुळींच वाटला नव्हता प्रश्नाचें उत्तर मला सुचना माझे विचार पागले व मी स्वतःच्या भावनाचें व प्रतिक्रियांचे परीक्षण करू लागलो त्यांचे स्वरूप फार समिश्र होते

एकाएकी असामान्य लोकप्रियता माझ्या वाळ्याला आली होती हे खरे. बुद्धीजीवि वर्ग माझे कौतुक करीत होता. आणि तरुण स्त्री-पुरुष तर मला विभूतां-प्रमाणे मान देत असत. त्यांच्या डोळ्यांना अद्भुतरम्य कथांची प्रभा माझ्याभोवतीं पसरलेली दिसे. माझे विरोधकहि माझ्यासबरीं चांगलेच बोलत व कर्तृत्वाची व तळमळीची वाण माझ्या ठिकाणीं नाही अशी कबुली ते उदार मनानें देत

अशा परिस्थितीत मन अगदीं निश्चल व अविकृत ठेवणारी व्यक्ति मुक्त अथवा पशुकोटींतील असला पाहिजे मी यापैकी कोणत्याच कोटीत जमा होण्यासारखा नाही. अल्पोन्मादाचा अनुभव मला आला, मला हिंमंत व सामर्थ्य वाटू लागलें. माझ्या वर्तणुकीत थोडा तुमडेपणा, थोडी अरेरावीची झांकहि आली असावी. पण माझा गर्विष्ठपणा फारसा वाढला नव्हता असे वाटते. माझ्या शक्तीची मला नीट कल्पना आलेली होती. फाजाल विनयानें माझी कर्तृत्वशक्ति दडवून ठेवण्याचा मी प्रयत्न केला नाही. तथापि आपल्या ठिकाणीं असणाऱ्या कर्तृत्वशक्तीत असामान्य असे कांहीं नाही; आपल्यांत अनेक दोष आहेत हेहि मी चांगलें ओळखून होतो थोडासा आत्मपरीक्षण करण्याचा अभ्यास असल्यामुळे मला माझा तोल सभावतां आला व कित्येक गोष्टींकडे निरासक्त दृष्टीने पाहणें शक्य झालें. सार्वजनिक आयुष्याचा अनुभव येत गेल्यावर सर्वस्वी अनिष्ट माणसांनाहि लोकप्रियता माळ घालते असें दिसून आलें. लोकप्रियता ही गुणांची अथवा बुद्धीची निदर्शक खासच

नव्हे. मग मी जी लोकमान्यता मिळविली ती माझ्या अगच्या दोषामुळे की गुणां-मुळे ? मी लोकांत प्रिय झालों तो कां ?

बुद्धिमत्ता हे माझ्या लोकप्रियतेचें कारण म्हणतां येणार नाही. कारण माझी बुद्धि अलौकिक नव्हती. शिवाय लोकप्रियता ही बुद्धीमुळे प्राप्त होत नसते. त्यागालाहि ती भुलत नाही. कारण लाखों लोकांनीं माझ्यापेक्षां अधिक हाल-अपेष्टा सहन केल्या आहेत, कांहींनीं तर अन्तिम बलिदानहि केलें आहे. माझ्या धारिष्ठाविषयींची प्रसिद्धि सुद्धां अगदीं पोकळ आहे. कारण मी मोठा वीर आहे असें मला वाटत नाही. सर्वसामान्यपणें आयुष्यांत साहसी अथवा नाटकी धडाडी दाखवणे तर मला वेडगळपणाचेच वाटते. स्वच्छद विलासाबद्दल बोलावयाचें तर माझ्या ठिकाणीं विलासप्रियता फारच अल्प प्रमाणांत आढळून येईल. कांहीं मानसिक व शारीरिक धैर्य माझ्या अर्गी आहे हें निःसंशय. तरी तें स्वतःविषयीं, समूहा विषयीं व राष्ट्राविषयीं वाटणाऱ्या अभिमानाच्या पोटीं जन्मलेलें आहे. आणि कोणत्याहि बाबतींत जुलूम, जबरदस्ती चालूं न देण्याची माझ्या अगर्ची वृत्तीहि त्याला कारणीभूत झाली असावी.

एवंच माझ्या प्रश्नाचें समाधानकारक उत्तर मला मिळालें नाही. नंतर मी निराळ्याच दिशेनें शोध सुरू केला. वटिलांच्या व माझ्याबद्दल अशी एक आख्यायिका प्रचलित होती, कीं आमचे कपडे पॅरिस येथें धुण्यासाठीं जात या वदतेचा इन्कार आम्हीं अनेकवार केलेला आहे. पण त्याचा उपयोग झालेला दिसत नाही. याहून जास्त आचरट व मूर्खपणाच्या कृत्याची मला तरी कल्पनाच करवत नाही व अशा प्रकारची उधळपट्टी करणारा कोणी हरीचा लाल असलाच, तर मला वाटते कीं, त्याला मूर्खाचा राजा ही पदवीच बहाल करावयास हवी !

दुसरी एक दत्तकथा अशी कीं मी प्रिन्स ऑफ वेल्सबरोबर शाळेत शिकत होतो. खरें म्हणजे मी त्यांच्याबरोबर कधीहि शाळेत नव्हतो. इतकेच नव्हे, तर त्यांना भेटावयाची अथवा त्यांच्याशी बोलण्याची संधि मला कधीहि मिळालेली नाही.

माझी रूपाति अथवा लोकांप्रियता निवळ अशा आख्यायिकावर उभारलेली आहे असा माझ्या लिहिण्याचा आशय नाही. याहून अधिक सबळ कारणें असतीलहि; पण माझ्या लोकप्रियतेच्या बुडाशीं असल्या नबाबशाही कथांचा बराचसा अंश आहे ही गोष्ट या आख्यायिकांवरूनच सिद्ध होते. प्रथम वरिष्ठ वर्गात मिसळणारा व भोगविलासांमध्ये दग असणारा माझ्यासारखा माणूस सर्वसगपरित्याग करण्यास सिद्ध झाला, अशा माझ्याविषयींची कल्पना खात्रीनेच लोकांच्या मनात वागत आहे. हिंदी मनावर परित्यागाची छाप ताबडतोब पडत असते. पण कार्यपराड्मुख अशा सद्गुणापेक्षां क्रियावान सद्गुणांचा मी अधिक चाहता आहे. केवळ त्यागांत अथवा सन्यस्त वृत्तींत मला कधीच गोडी वाटली नाही. एकाद्या मल्लाल भापले प्रकृति-स्वास्थ्य कायम राखण्यासाठीं युक्त आहारविहार ठेवणे ज्याप्रमाणे आवश्यक

आहे, त्याचप्रमाणे मनाला योग्य वळण लावण्याच्या दृष्टीने त्याग वगैरे वृत्तीची आवश्यकता आहे. ज्यांना मोठमोठ्या कार्याची जबाबदारी अंगावर घ्यावयाची असेल, त्यांच्या ठायी धक्केचपेटे सहन करून काम करित राहण्याची सहनशक्ति व चिकाटी अवश्य असली पाहिजे. परंतु जीवनपराड्मुख आणि विषयानदापामून भीतीने अलिप्त राहणाऱ्या अशा सन्यासी आयुष्यक्रमाची मला मुळीच आवड नाही. माझ्या मते जें अत्यंत मोलाचे ठरले, त्याचा मी जाणूनबुजून न्यास केलेला नाही. अर्थात् जीवनातील मूल्येमुद्दां बदलत जातात ही गोष्ट खरीच.

माझ्या मैत्रिणीच्या प्रश्नाचे उत्तर अद्यापि यावयाचेच आहे, नव्हे का 'मनाला माझा उदोउदो करते म्हणून मला गर्व वाटतो की नाही' असा तिचा प्रश्न होता मला बडेजाव वगैरे सर्व प्रकारे नापसत असे. तेथून लांब निघून जावे असे मला तऱ्हेः पण तो माझ्या इतका अगवळणी पडला होता, की तो मुळीच दृष्टीला पडला नाही तरीहि मला चुकल्याचुकत्यासारखे होई. म्हणजे कोणत्याहि तऱ्हेने पूर्ण समाधान होत नसे परंतु एकदरीत पाहता माझ्या मनाची कोणती तरी भक्क जनसमुदाय दिसला का पुरवली जात असावी असे मला वाटते. मला लोकांवर छाप बसविता येते. मला त्यांना कार्यप्रवृत्त करतो येते, अशी कल्पना मनांत आली, की त्यांच्या मनावर माझा अधिकार चालत आहे अशा भावनेने माझी अधिकारलालसा काही अशी तप्त होई. आपल्या बाजूने जनताहि माझ्यावर नाजूकसा जुलूम चालवीतच असे कारण लोकांची ध्रुवा व प्रेम पाहिले, की माझे अतःकरण आट्ट होऊन भावना उच्च पृ लगत. मी व्यक्तिनिष्ठ असलो, तरी कधी कधी व्यक्तित्वाचे अडसर निवळून पडत आणि एकट्या तरण्यापेक्षा या लोकांबरोबर बघून रसातळाला पोचलो तरी वेदनेत असा विचार मनात येई. तथापि व्याक्तित्वाच बाध चागले भक्कम अगत्यामुळे ते पार वाहून जात नसत व कधी कधी त्या बाधांच्या आडून जनतामनांत लंन झाल्या स्वतःच्या मनाकडे दृष्ट्य नजर फेकली, की माझे मलाच आश्चर्य वाटत असे.

मेदाप्रमाणे आढयतेचा वाटहि नकळत हात जाते. माणगाला त्याचा सुगावा-देखील लागत नाही. पण आडदाट जगराहटीच्या धक्क्याकडून हा गंधिष्टपणा बगच नरम येतो टनकेंच नव्हे, तर अजिबात नष्टहि होऊन जातो. गेल्या काही वर्षांत हिंदुस्थानातील व्यक्तींच्या नशिबी असे रूढे खाण्याचे प्रसंग थाडेंथाडेंकें आलेले नाहीत. आम्ही शिकतो त्या जीवनाच्या शाळेतील शिस्त मोठी कडक थापून कष्टरूपां पतोर्जानी आमच्यावर फारसा दयालोभ दाखवलेला नाही.

मी दुसऱ्याहि एका दृष्टीने दैववान् आहे. कुटुंबातील मंडळी व मित्र मला असे लाभले आहेत, की माझ्या मनाचा तोल सभाळण्याच्या कामी त्यांची फार मदत होते. सार्वजनिक समारंभ, नगरपालिकांतर्फे देण्यांत आलेली मानपत्रें, भिरवणुकी व सत्कार ह्यांमुळे मनावर फार ताण पडून माझा सारा खेळकरपणा व समतोलपणा मावळून जाई. माझ्याबद्दल बोलतांना अशी कांहीं स्तुतिपूर्ण व अलंकारिक भाषा

वापरण्यांत येई आणि प्रत्येक मनुष्य इतका गंभीर व सात्त्विक दिसे, कीं मोठ्याने हंसून, किंवा जीभ बाहेर काढून अथवा डोक्यावर उभे राहून या गंभीर सदस्यांच्या मनावर काय परिणाम होतो तो एकदां पहावा तरी, अशी अनावर इच्छा मला होत असे. अर्थात् हे आचरट विचार आवरून मी शिष्टाचार सभाळीत असें हे मुदैवच समजले पाहिजे. पण नेहमींच असा विवेक करणें अशक्य होई. अत्यंत गर्दीच्या सभेत अथवा मिरवणुकीच्या वेळीं गोष्टी असह्य झाल्या म्हणजे माझ्या हिरवटपणाचें प्रदर्शन मीं करीत असे. कधीं कधीं आमच्या सन्मानार्थ काढण्यांत आलेली मिरवणूक अर्धीच सोडून मी गर्दीत नाहींसा होत असें. मग माझी पत्नी अथवा इतर कोणी तरी व्यक्ति मिरवणुकींत तशीच मागे राही. सार्वजनिक प्रसर्गी अशा तऱ्हेने स्वतःच्या भावनांचा एकसारखा सयम करीत राहणें हें फार जिकिरीचे काम आहे. सामान्यतः त्याचा परिणाम असा होतो, कीं सार्वजनिक प्रसर्गी माणसे फाजील गंभीरपणाने व आंबट चेहरे करून वागतांना दिसतात. एका हिंदू मासिकाने मी एकाद्या हिंदू त्रिधयेप्रमाणे दिसतो असें माझे वर्णन केलें होतें त्याचें हेंच कारण असेल. जुन्या वळणाच्या हिंदु स्त्रियांबद्दल माझ्या मनांत आदर असला, तरी माझे हें वर्णन ऐकून मला जग धक्काच बसला. माझ्या ठिकाणीं वसत असलेल्या सन्यस्त वृत्तीची व करारी कर्तव्यनिष्ठेची तारीफ करावी असाच लेखकाचा हेतु होता. पण मी मात्र अशा भरंवशावर होतो कीं मी अविक चढाऊ व तेजस्वी वृत्तीचा असून माझा स्वभाव देखील बराच विनोदप्रिय आणि खेळकर आहे. आणि हिंदु विववांनीं सुद्धां या गुणाचे आपल्या ठिकाणी सवर्धन केल्यास तें हिताचें होईल असें मला वाटते. गांधीजींनीं मुलाखतींत एकदां असे सांगितले होते कीं, “माझ्या अर्गी विनोदप्रियता नसती तर मला बहुधा आत्महत्याच करावी लागली असती.” मी इतक्या थराला गोष्टी नेईन असें काहीं वाटत नाही; पण हास्यविनोदाच्या झुळेकाचून जीवन जवळजवळ असव्य झालें असते असें मात्र मनाला वाटते.

निवडक व अलंकारिक भाषेनें नटलेलीं जीं मानपत्रें मला देण्यांत येत, तीं म्हणजे माझ्या कुटुंबांतील माणसांचा व जिवलग मित्रांचा नित्य चेत्रेचा विषय बनून राहिली होती अगडबब व अलंकारप्रचुर अशा शब्दांची व बिरुदांची योजना राष्ट्राय चळवळींतील पुढाऱ्यासबर्धी बोलतांना करावी असा परिपाठ पडला होता. माझी पत्नी, माझ्या बहिणी व इतर मडळी अशा प्रकारचे शब्द निवडून काढीत व त्यांचा हवा तसा उपयोग करीत असत. मला “भारत-भूषण” किंवा “त्यागमूर्ति” अशा नांवांनीं तीं हाक मारीत असत. ह्या हास्याविरोदामुळे गंभीर सार्वजनिक सभांतून पडलेला ताण नाहींसा होऊन मन हलके होत असे. माझी लहान मुलगीमुद्धां ह्या चेत्रंत सामील होई माझ्या आईला मात्र आपल्या लाडक्या लेकाची चेश्रा केलेली फारशी रुचत नसे. वडिलाना त्यात मजा वाटे. स्वतःला वाटणारी सहानुभूति न बोलतांच व्यक्त करण्याची त्यांची हातोटी काहीं विलक्षणच होती.

जनसमुदायांतील हलकल्लोळ, सार्वजनिक समारंभांत होणारी दगदग, कधीहि न संपणारे वादविवाद व राजकारणांतील धकाधकी आणि खकाणा यांचा माझ्यावर झाला तरी वरपांगी परिणाम होत असे. कधी कधी खोल जखमहि होई; नाही असं नाही. परंतु खऱ्या कलहाची आग आंत-अंतःकरणांत पेटलेली होती. कल्पना, वासना, निष्ठा, अतृप्त इच्छा यांचा व त्याचप्रमाणे बाह्य परिस्थितीशी झगडणाऱ्या आन्तर्मनाचा कलह सदोदित चालू असे. माझे मन म्हणजे एक रणांगण झाले होते व विजय मिळविण्यासाठी निरनिराळ्या शक्तींचे रणकंदन तेथे माजले होते. यांतून सुटका व्हावी म्हणून व मनाला तालबद्धता आणि भावनासगति प्राप्त व्हावी म्हणून माझे प्रयत्न चालले होते. पुढे प्रयत्न चळवळीत उडा घेतल्यावर थोड्याशा मनःशांतीचा लाभ मला झाला बाह्य जगतांतील झगड्यामध्ये मानसिक कलह विराम पावले.

तुरुंगांत बसून मी हे सारे कशासाठी लिहीत आहे ? तुरुंगांवाहेर काय किंवा आंत काय, धडपड चालू आहे ती एकाच ध्येयासाठी; आणि गतकालांतील विचार व अनुभव मी जे लिहून काढीत आहे ते एकाच आशेने की, मला शांतिसुखाचा व मानसिक समाधानाचा त्यापासून लाभ व्हावा.

कायदेभंगाची सुरुवात

२६ जानेवारी १९३० रोजी स्वातंत्र्य-दिन साजरा झाला व विजेच्या चमके-बरोबर सारा भूभाग दृष्टीला पडावा त्याप्रमाणे जनतेचा उत्साह व तळमळ दिसून आली. ठिकठिकाणी शांतपणे व गभीरपणे भरलेल्या प्रचंड सभांचे दृश्य मोठे परिणामकारक होते. तेथे भाषणे, व्याख्याने वगैरे पैकी काहीहि झाले नाही. ह्या समारंभामुळे गांधीजींना हवी होती ती खूण पटली व जनमनाची अचूक पारख असणाऱ्या त्यांच्या बुद्धीला चढाईची ही वेळ आहे असे समजून आले. नाटकांतोल निर्वाणीच्या प्रसंगापूर्वी प्रवेशामागून प्रवेश होत जावे, त्याप्रमाणे प्रसंगांची परंपरा वाढत्या वेगाने सुरू झाली.

कायदेभंगाची वेळ जवळ येत चालली व वातावरण गरम होऊ लागले, तशी आम्हांला १९२१-२२ सालच्या चोरीचोरा प्रकरणाची आठवण झाली. देशांत आता अधिक शिस्त बाणली होती, युद्धाच्या स्वरूपाची कल्पना अधिक स्पष्ट झालेली होता व चळवळीचे तंत्र लोकाना अधिक चांगले समजले होते. पण गांधीजींच्या दृष्टीने सर्वांत विशेष महत्त्वाची गोष्ट अशी की अहिंसावादावरील त्यांची अव्यभिचारी निष्ठा लोकांना कळून चुकली होती. दहा वर्षापूर्वी कोणाला कांही शक्य असेल, पण आतां शक्येला जागाच नव्हती. तथापि आपोआप अथवा चिथावणी मिळाल्यामुळे कोठेहि हिंसा होणारच नाही याची खात्री कशी देणार ? आणि हिंसाकर्म घडले, तर त्याचा चळवळीवर कोणता परिणाम होणार ! पूर्वीप्रमाणेच ती एकदम बंद करावयाची की काय ! ह्या विचारांनीं मन अस्वस्थ होत असे. या प्रश्नाचा गांधीजींनींहि आपल्या परीने विचार केला असावा असे दिसले.

सद्यःस्थिति बदलून ती सुधारावी यासाठी अहिंसात्मक प्रतिकाराचा मार्गच योग्य आहे व त्याचे पालन बरोबर रीतीने केले तर यश मिळालेच पाहिजे, असा त्यांचा विश्वास होता. सत्याग्रह कार्यक्षम व यशस्वी होण्यासाठी विशेष रीतीने अनुकूल असे वातावरण असले पाहिजे, बाह्य परिस्थिति अनुकूल नसेल, तर तो अगिकारितां येणार नाही, हा सिद्धांत बरोबर आहे काय ? असे असेल तर अहिंसामय मार्ग सर्व प्रसंगी लागू पडण्यासारखा नसून तो सर्व स्थळीं उपयुक्त व सदा विजयी नाही असा निष्कर्ष काढावा लागेल. असला निष्कर्ष गांधीजींना मुळींच पटण्यासारखा नव्हता. अहिंसा मार्ग स्थलकालपरिस्थिति वगैरेनी अबाधित असा आहे अशी

त्यांची श्रद्धा होती. तेव्हां बाह्य परिस्थिति प्रतिकूल असली, तरी भोंवतीं कलह व हिंसा सुरू असली तरी त्यांचे कार्य चालूच राहिले पाहिजे. परिस्थित्यनुरूप त्यांच्या कार्यपद्धतीत फेरबदल होतील; पण तो रद्द करणे म्हणजे अहिंसा मार्ग अबाधित नाही, अशी कबुली देण्याप्रमाणे आहे.

मला गांधीजींच्या विचाराविषयीं नक्की सांगतां येणार नाही; पण अशा धर्तीवर त्यांचे विचार चालू असावेत असें मला वाटते. त्यांच्या विचारसरणीत अल्पसा बदल झालेला असून तुरळक हिंसाकर्म घडले तरी सुरू असलेला कायदेभंग बंद करण्याचे कारण नाही अशी आमची समजूत झाली. अर्थात् हिंसा ही चळवळीतच अन्तर्भूत झाली तर चळवळीचे शांततामय स्वरूप नष्ट होऊन चळवळ थांबविणे अवश्य झाले असते अथवा तिच्यांत फरक करावा लागला असता. एवढी खात्री पटल्यावर आम्हांपैकीं पुष्कळ जणांचे बरेचसें समाधान झाले. आतां मोठा प्रश्न उरला तो हा, कीं पुढे पाऊल टाकायचें खरें: पण तें कसें? सुरुवातीचा घाव घालावयाचा कोठे? परिस्थितीशीं जुळता व जनतेला लोकप्रिय होईल असा कायदेभंगाचा कोणता कार्यक्रम आंखावा? असें कोडे पडले असतां महात्माजींनीं आपला वेत सांगितला.

आणि मीठ या शब्दाला नवेच महत्त्व आले. त्या शब्दांत सामर्थ्य प्रतीत होऊ लागले. मिठावरील करावर हल्ला चढवावयाचा, मिठाचे कायदे मोडून टाकावयाचे. आम्ही भांबावून गेलों. राष्ट्रीय चळवळीशीं मिठाचा संबंध तर आम्हांला जोडता येईना. दुसरी आश्रयाची गोष्ट म्हणजे गांधीजींनीं आपले “अकरा मुद्दे” प्रसिद्ध केले. तसें पाहिलें तर मूलतः मुद्दे टीक होते: पण आम्ही स्वातंत्र्याची भाषा बोलत असतां कांहीं राजकीय व कांहीं सामाजिक अशा मुद्द्यांची एक यादी करून होणार काय? स्वातंत्र्याचा गांधीजींचा व आमचा अर्थ एकच होता, कीं आम्ही भिन्न भिन्न अर्थानें बोलत होतो? तथापि हा वाद घालावयाला अवसर उरला नव्हता. इतिहास वाट चालू लागला होता. आमच्या डोळ्यां-देखत राजकारणाची वाढ होत होती. त्या वेळीं आम्हांला नीट कल्पना आली नाही, पण सर्व जगभर घडामोड सुरू असून जग मदीच्या पकडीत पक्के गवसले होते. मालाच्या किंमती घटत होत्या. आतां पैसा वांचवतां येईल म्हणून शहरी माणसांना बरे वाटले असेल: पण पुढचे भीषण चित्र डोळ्यांपुढे उभे राहून शेतकऱ्यांचे व कुळांचे मात्र धावे दणाणून गेले होतें.

त्यानंतर गांधीजींचा व्हाइसरॉयशीं पत्रव्यवहार झाला व पुढे दांडी-कूच सुरू झाले. दांडीकडे निघालेल्या सत्याग्रहींसवधीं रोजच्या रोज प्रगतीच्या बातम्या ऐकू येऊन देशांतील उत्साहाचा पारा वरवर चढत चालला. आ. इ. कॉ. कमिटीची बैठक अहमदाबादला भरविण्यांत आली. लढयाला साधारणतः सुरुवात झालीच होती. तेव्हां त्याबद्दल शेवटची व्यवस्था लावण्यासाठीच ही बैठक बोलावण्यांत

खाली होती. परंतु आमचे सेनापति तेथें हजर राहिले नाहीत. त्यांचें कूच सुरू होतें तें सोडून येण्याचें त्यांनीं नाकारिले. धरपकड झाल्यावर काय करावें वगैरे-बद्दल योजना करण्यांत येऊन वर्किंग कमिटीची सभा भरणें अशक्य झाल्यास अभ्यक्षानें कमिटीच्या वतीनें काम करावें व आपल्या नंतरच्या अध्यक्षाची नेमणूक सर्व अधिकारासह करावी असे विस्तृत अधिकार त्यांच्याकडे देण्यांत आले. बरहुकूम तसेच अधिकार, प्रांतिक व स्थानिक समित्यांनींहि आपापल्या अभ्यक्षाना देऊन ठेविले

अशा प्रकारें “सर्वाधिकार्यांची” राजवट सुरू होऊन चळवळीचें नियंत्रण ते काँग्रेसतर्फे करू लागले. हुकुमतशाहीवर विश्वास ठेवणारी काँग्रेस सस्था राजकीय दृष्ट्या किती अधम व अयोगामी आहे पाहा, असा पुकार भारतमंत्री, व्हाइसरॉय व प्रांतिक गव्हर्नर यांनीं केला व हे अघोर कृत्य पाहून आपला जीव अगदीं दडपून गेला असल्याचेंहि त्यांनीं दर्शविले. बरोबरच आहे; ही मंडळी लोकशाहीच्या तत्त्वाची कट्टी पुरस्कर्ती पडली ना? अधूनमधून हिंदुस्थानातील प्रागतिक मताची वृत्तपत्रेहि लोकशाहीचें श्रेष्ठत्व काँग्रेसला समजावून देऊ लागलीं. हीं प्रवचनें आम्ही मुकाट्याने (तुरुंगांत अडकलेले असल्यामुळे) व आश्चर्यमुग्ध होऊन ऐकत होतो. बेशरम ढोगीपणाची मजल यापलीकडे जाणें अशक्य आहे. वटहुकुमांच्या आधारानें सर्व प्रकारच्या नागरिक स्वातंत्र्याची गळचेपी करून हिंदुस्थानवर निर्भेळ हुकुमतशाहीचा सोटा फिरवीत असतां आमचे राज्यकर्ते लोकशाहीचीं मोठीं रसभरित वर्णनें जनतेला ऐकवीत होते! हिंदुस्थानांत शांततेच्या वेळीं तरी लोकशाहीचा थांगपत्ता लागतो काय? आपला अधिकार व आपला कुणगा निर्वेध राखण्यासाठीं ब्रिटिश सरकारनें प्रयत्न करावा व आपल्या अधिकाराचा उपमर्द करणाऱ्यांना दडपून टाकावें हे स्वाभाविक आहे. पण हें सर्व लोकशाहीच्या तत्त्वानुसार चालले आहे वगैरे विधानें मात्र पुढच्या पिढ्यांच्या अभ्यासाचा व कौतुकाचा विषय होऊन बसतील'

जेव्हा नित्यक्रमानुरूप काम करतां येणार नाही, काँग्रेस सस्था बेकायदा ठरविण्यांत येईल व कार्ययोजनेसाठीं व विचारविनिमयासाठीं समित्यांना एकत्र जमणें अशक्य होऊन बसेल. अशा परिस्थितीत काय करावें हा काँग्रेसपुढें प्रश्न होता. गुप्तपणे जमणें शक्य झाले असते. पण गुप्त कार्याला आम्हीं उत्तेजन दिले नाही. कारण चळवळीचे स्वरूप अगदीं उघडें ठेऊन आम्हाला आमच्या चळवळीची प्रतिष्ठा व जनतेवरील वजन कायम राखावयाचें होते. मध्यवर्ति केंद्रांतील व प्रांतांप्रांतांतील मुख्य मुख्य स्त्री-पुरुषांना तुरुंगांत जावें लागणार हे तर दिसतच होते. मग काम चालवावयाचें कोणी? युद्धमग्न सैन्याचा दाखला पुढे ठेवून जुन्यांच्या जागीं नवे नवे सर्वाधिकारी नेमीत जाणे हा एकच मार्ग आमच्यापुढे होता. चळवळीच्या प्रत्यक्ष क्षेत्रांत मांडा ठोकून का समितीच्या बैठकी चालवतां आल्या असत्या? काहीं वेळां तेंही केलें: पण त्या वेळीं उद्देश असा असे, कीं सर्व समितीच्या समितीच केंद्र

व्हावी; आणि तसे केले म्हणजे इच्छेप्रमाणे फळहि हटकून मिळत असे. रणक्षेत्रा-पासून लांब मागे सुरक्षित ठिकाणी युद्ध-विशारद मंडळ वसले आहे अगर त्याहूनहि सुरक्षित जागी वसून बिनलडाऊ मन्त्रिमंडळ सूत्रे हलवात आहे, असला प्रकार आमच्या बाबतीत शक्यच नव्हता. चळवळीची रचनाच अशी होती, की आमच्या युद्ध-विशारद मंडळांना व मन्त्रिमंडळांना रणक्षेत्रावर व ऐन मोर्च्याच्या जागी उभे राहून काम करावे लागे. त्यामुळे लढ्याच्या सुरुवातीलाच ते पकडले जात. आणि आमच्या 'सर्वाधिकार्यांच्या' हातीं आम्ही अधिकार तरी असा काय देत होतो? त्यांचे नांव जाहीर केले म्हणजे देशाच्या धाट निश्चयाचे प्रतीक म्हणून आपणास उभे राहतां आले याचाच त्यांना अभिमान वाटे. पण त्यांच्या हातीं सत्ता होती ती फक्त स्वतःला तुरुंगात पाठवण्याचीच. दडपशाहीमुळे समिति भरणे अशक्य झाले, तरच आमच्या सर्वाधिकार्यांना हालचाल करतां येत असे समिति जमली की 'सर्वाधिकार्यांचे' वैयक्तिक अधिकार सपुष्टांत येत. मूलभूत प्रश्नांत अथवा तत्वांत कोणत्याहि प्रकारची ढवळाढवळ करण्याचा अधिकार त्यांना नव्हता. चळवळीची बारीकसारीक कामे तंबडी त्यांच्या हातीं राहत. काँग्रेसच्या सर्वाधिकारी पदावर चढणे म्हणजे खरोखर तुरुंगाच्या भोटरांत चढण्याप्रमाणे होतें व दररोज ह्या सत्याचे प्रत्यंतर येतच होतें.

अहमदाबादेला शेवटची निरवानिरव करून ऑ. इ. कां. कमिटीच्या सभामंडांचा आम्ही निरोप घेतला. आम्ही पुनः केव्हा भेटू ते कोणालाच सांगतां येण्यासारखें नव्हते. ऑ. इ. कां. कमिटीच्या आज्ञेनुसार स्थानिक व्यवस्था लावण्यासाठी अथवा सरोजिनी नायडूंच्या शब्दांत तुरुंगाच्या यात्रेकरितां वळकटी बांधून घेण्यासाठी आम्ही लगबगीने आपापल्या जागीं परतलो.

वाटेत वडील व मां गार्धीजींना भेटण्यासाठी गेलो. त्या वेळीं ते आपल्या पथकानिशीं जवुसर येथे होतं कांहीं तास आम्ही त्यांच्या सहवासांत घालविले. नंतर ते आपल्या पथकाबरोबर नव्या मुक्कामीं निघून गेले. हातात काठी घेऊन ते आपल्या पथकाच्या अग्रभागीं चालत होते. त्यांचीं पावलें खंबीरपणें पडत होतीं आणि मुद्रा शांत पण खंबीर दिसत होती. ते त्या वेळीं मीं घेतलेले त्यांचे शेवटचे दर्शन. तें दृश्य पाहून आमचीं मनं थरारून गेलीं.

जवुसर येथे गार्धीजींचा विचार घेऊन आमचें अलाहाबाद येथील जुने घर राष्ट्राला देणगा म्हणून देण्याचा व स्वराज्यभवन असें त्याचे नूतन नामकरण करण्याचा बेत वाडलांनीं नक्का केला. अलाहाबादेस पोचल्यावर हा गोष्ट जाहीर करण्यांत आली व त्यांनीं काँग्रेसला घराचा ताबाहि देऊन टाकला. घराच्या एका भागांत सणालय उघडण्यांत आलें. त्या वेळीं या व्यवहाराची कायदेशीर व्यवस्था करणें त्यांना शक्य झाले नाहीं; पण दीड वर्षांनंतर त्यांच्या इच्छेनुसार मीं घराचा निधि स्थापन केला.

एप्रिल महिना आला; गांधीजी समुद्राच्या जवळ जवळ जाऊ लागले. मिठाच्या कायदेभंगाने सत्याग्रहाच्या चळवळीला सुरुवात करण्याची अनुज्ञा मिळण्याची वाट आम्ही पाहत बसलो. गेले कित्येक महिने स्वयंसेवकांना कवाईत शिकविण्याचे काम सुरू होते. कमला व कृष्णा (माझी पत्नी व बहीण) स्वयंसेवकांत दाखल झाल्या. त्या पुरुषासारखे गणवेश धारण करीत असत. स्वयंसेवकांपाशी हत्यारें अथवा साऱ्या काढ्याहि नव्हत्या. ते अधिक कार्यक्षम व्हावे व मोठोठ्या जनसमुदायावर त्यांना नियंत्रण चालवितां यावे याच उद्देशाने त्यांना शिक्षण देण्यांत येत अस. जालियनवाला बागच्या स्मरणार्थ पाळण्यांत येणाऱ्या राष्ट्रीय मसाहाचा प्रारंभ सहा एप्रिल रोजी होतो, त्याच दिवशी गांधीजींनीं दांडी येथें मिठाचा सत्याग्रह केला व त्यानंतर चार दिवसांनीं सर्व काँग्रेस-संस्थांना आपापल्या ठिकाणीं सत्याग्रह सुरू करण्याची अनुज्ञा देण्यांत आली.

आणि हिंप्रगवरील दडपण एकदम काढून घेतल्याप्रमाणें झालें ! सर्व देशभर शहराखेड्यांतून मीठ तयार करण्याची गडबड उडाली व ते तयार करण्याच्या अनेक विचित्र पद्धती लोकांनीं अमलांत आणल्या. आमचें तर त्या विषयाचें ज्ञान अगाधच होते ! तेव्हां आम्ही माहिती जमवून पत्रकें प्रसिद्ध केलीं, भांडीकुडीं जमविलीं व सरतेशेवटीं काळाबंदी कांहीं तरी एक पदार्थ तयार झाला. तोच घेऊन आम्ही विजयोन्मादानें नाचलो व भरमसाट किंमतीला ते मीठ विकलें ! मीठ पांढरें झालें कीं काळें झालें हा प्रश्नच नव्हता; मिठाच्या जुलमी कायद्याचा भंग करणें हा मूळ मुद्द्याचा प्रश्न. तो आम्ही तडीला नेला; मग मीठ कसेंहि का दिसेना. लोकांचा अमर्याद उत्साह व कुरणांतील वणव्याप्रमाणें पसरत चाललेली चळवळीची आग पाहिल्यानंतर, प्रथम गांधीजींनीं हा कार्यक्रम मुचवला त्या वेळीं शंका घेत बसल्याबद्दल आम्हाला खेद व लज्जा वाटूं लागली. जनतेला लगामी लावून, तिच्याकडून पद्धतशीर रीतीनें काम करवून घेण्याची त्याची हातोटी विलक्षण खरीच.

मध्यप्रांतातील रायचूर येथील परिषदेला जाण्यासाठीं ता. १४ एप्रिल रोजीं मी आगगाडींत चढलो होतो. इतक्यांत मला अटक करण्यांत आली. त्याच दिवशीं माझा खटला चालून मला सहा महिन्यांची शिक्षा झाली. अटकेची कल्पना असल्यामुळें मी माझ्यामागून काँग्रेसच्या अध्यक्षस्थानीं गांधीजींची व त्यांनीं नकार दिल्यास वडिलांची नेमणूक केली होती. गांधीजींकडून अपेक्षेप्रमाणें नकार आला व वडीलच काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष झाले. त्याची प्रकृति ढांसळी असून— सुद्धां चळवळींत त्यांनीं धडाडीने भाग घेतला. सुरुवातीच्या काळात त्यांनीं करारीपणानें केलेलें मार्गदर्शन व अमलांत आणलेली शिस्त यांच्यापासून चळवळीला फार फायदा झाला असला, तरी त्यांच्यांत जीं कांहीं शक्ति उरली होती, तीहि या दगदगीमुळें आटून गेली.

भिरवणुकी, लाठीहल्ले, गोळीबार, प्रमुख पुढाऱ्यांच्या अटकेनिमित्त अनेकदां

पाळण्यांत आलेले हरताळ, पेशावरदिन, गढवाली दिन, वगैरे रोमांचकारी बातम्यांची त्या काळी रेलचेल होती. परदेशी व ब्रिटिश मालावर कांहीं दिवस अगदी कडकडीत हरताळ पडला. माझी वयोवृद्ध आई माझ्या बट्टिणीसमवेत भर उन्हांत निरोवनासाठी दुकानासमोर उभी राहत असल्याचे वृत्त मी ऐकिले, तेव्हा माझे मन उचबळून गेलें. कमला निरोवन करीत होतीच, पण त्याव्यतिरिक्त आणखीहि बरीच कायें ती उरकीत होती. मला तिची इतक्या वर्षांची माहिती, पण अलाहाबाद शहरांत व जिल्ह्यात चळवळीचे काम तिने अशा अपूर्व तडफेने व निश्चयाने चालवले होते, कीं ते पाहून मलादेखील आश्चर्यानें तोटांत बोट घालावे लागले. आजारबिजार ती जसा कांहीं विसरलीच सर्व दिवसभर उन्हातून तिची धांवपळ चालायची. तिनें उत्तम प्रकारचे सघटना-कौशल्य दाखविले या बातम्या तुरुंगांत मला उडत उडत कळत. पण नंतर वडील तुरुंगांत आल्यावर स्वतः त्यांनींच कमलच्या कामाची व विशेषतः तिच्या सघटना-कौशल्याची तारीफ केली. आईनें अथवा या मुलीनीं उन्हातान्हातून भटकावे हे त्यांना मुळींच पसत पडत नसे. पण क्वचित् एकाद दुसरा शब्द बोळण्यापलीकडे त्यांनीं अडथळा केला नाहीं.

प्रारंभीच्या काळांतील सर्वांत महत्त्वाची बातमी म्हणजे २३ एप्रिल रोजी पेशावर येथें व नंतर सर्व सरहद्दधांतांत घडलेले प्रसंग. मर्शनगन आग ओकीत असतां अशा प्रकारचे शिस्तवार व शांततामय धैर्य हिंदुस्थानांतील कोठल्याहि भागांत प्रकट झाले असते, तरी सर्व देशभर गळबळ उठाली असती पण सरहद्द प्रांतांत असा प्रसंग घडला म्हणून त्या प्रसंगाला विशेष महत्त्व होते. पठाणांचें शौर्य विख्यात असले, तरी शांतिप्रिय म्हणून ते प्रसिद्ध नाहींत पण सर्व हिंदुस्थानला आदर्शभूत असे उदाहरण ह्या पठाणांनीं त्या प्रसंगी घालून दिलें. नागरिकांवर गोळ्या झाडण्याचे गढवाली सैनिकांनीं नाकारिले, तें दखील सरहद्द प्रांतांतच. निःशस्त्र समुदायावर गोळ्यांचा करण्याची कोणाहि शराला लाज वाटते म्हणून त्यांनीं बंदुका रोखण्याचे नाकारले असले, तरी जननेविषयी वाटणारी सहानुभूति हिंदी त्यांच्या नकाराचे कारण होतें यांत शका नाहीं. तथापि अधिकाऱ्यांचा हुकूम अवमानप्यासारखे गभीर कृत्य करण्यास सैनिक केवळ सहानुभूति वाटते म्हणून तयार होत नसतात. आज्ञाभंगाचे परिणाम त्यांना चांगले माहींत असतात. गढवाली-सैनिकांनीं इतर पलटणीप्रमाणेच (इतर पलटणींनींहि त्या वेळीं आज्ञाभग केले होते पण त्या गोष्टीना प्रसिद्धि मिळाली नाहीं.) हुकूम मोडला याचे कारण ब्रिटिश सत्ता कोसळू लागली आहे असा त्यांचा समज झालेला असावा. सैनिकाची अशी कल्पना झाली तरच ते आपट्याला वाटणाऱ्या सहानुभूतीला व आपल्या मनोवृत्तींना व्यक्त स्वरूप देण्यास धजावतात. कांहीं दिवस अगर आठवडेपर्यंत देशभर चाललेली धुमशक्ती व कायदेभंगाचा कडका पाहून ब्रिटिशांची सद्दी सपली असा कांहीं लोकांचा समज झाला व या समजाचा परिणाम हिंदी सैनिकांवरहि घडून आला. पण नजीकच्या

काळांत तरी असें कांहीं घडण्याचा सभव नाही ही गोष्ट लवकरच उघड झाली व मग मैत्र्यांतील फिनुरीहि थांबली. आणि सैन्याला कांहीं करतांच येऊ नये अशा अडचणीच्या जागीं उभें करण्याचे धोरणहि सरकारतर्फे ठेवण्यांत येऊ लागले.

त्या काळीं अनेक विलक्षण प्रसंग घडले. पण सर्वांत आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या चळवळींत स्त्री-समाजानें घेतलेला भाग घराच्या एकांतवासातून त्या बाहेर पडल्या व सार्वजनिक कामाचा अभ्यास नसतांही त्यांनीं चळवळीच्या पन पुढांत उडी घेतली. परदेशी दुकानांचे व दारूदुकानांचें निरोधन स्त्रियांनींच करावें असें जणु कांहीं ठरून गेलें. निवळ स्त्रियांच्या अशा प्रचंड मिरवणुकी शहरेशहरीं निघाल्या. सर्वसामान्यपणे असें म्हणण्यास हरकत नाही कीं पुरुषांपेक्षा स्त्रियांनीं अधिक खबीरपणा दाखविला. अनेक ठिकाणीं त्या प्रांताच्या सर्वाधिकारी झाल्या होत्या.

लवकरच मीठ-सत्याग्रह हा सबंध चळवळीपैकीं एक कार्यक्रम होऊन सत्याग्रहाचे लोण मुसत्याहि क्षेत्रांत पोचले. सत्याग्रहाचे कार्यक्षेत्र वाढण्यास व्हाइमरॉयचे निरनिराळ्या कार्यांना बर्दा करणारे बटुकूम देखील कारणीभूत झाले. कारण कायदेभंग करण्याला तितकीच अधिक सधि प्राप्त होऊ लागली. काँग्रेस वर्किंग कमिटीच्या समासदापैकीं कित्येकजणांना पकडले असले, तरी नवे सभासद त्याच्या जागीं यऊन कमिटीचे कार्य पूर्ववत् चालूच होते. नवा बटुकूम निघाला कीं तो मोडावा कसा, याची माहिती देणारा एक ठराव वर्किंग कमिटी करीत असे. अशा रीतीने तोडीवर तोड चालली होती. ठरावाचे आदेश सर्व देशभर आनर्थ वाढण्या-जोग्या शिस्तीनें अमलात आणण्यात येत असत वृत्तपत्रांसवधींचा ठराव मात्र या बाबतींत अपवादभूत झाला.

वृत्तपत्रांवरील नियंत्रण अधिक कडक करावे व वृत्तपत्रांकडून जागीन घ्याव म्हणून सग्वारी बटुकूम निघाल्यावर जागीन भरण्याऐवजीं राष्ट्रीय वर्ताचीं वृत्तपत्रें छापणेच बंद करावे अशी विनती वर्किंग कमिटीने केली. वृत्तपत्रांची मागणी नेमका त्याच वेळीं अतिशय वाढलेली असल्यामुळे हा ठराव अमलात आणणे वृत्तपत्रकागना फार अवघड वाटले. तथापि (नेमस्त वृत्तांचीं वृत्तपत्रें बगळून) अनेक वृत्तपत्रें बंद ठेवण्यांत आलीं. त्याबरोबर वाटेल त्या गटार बातम्या पसरू लागल्या. पण फार वेळ वृत्तपत्रें बंद पाडणे शक्य नव्हतें. कारण आपला तोटा होतो तो होतोच. शिवाय आपले प्रतिस्पर्धी धदाहि बळकावून बसतात हे पाहिल्यावर चैन कसे पडणार? बंद ठेवण्यांत आलेलीं बहुतेक वृत्तपत्रें लवकरच पाहिल्याप्रमाणे सुरू करण्यांत आलीं.

गांधीजींना पांच मे रोजीं अटक झाली. त्यानंतर पश्चिम किनाऱ्यावरील मिठागरावर व मिठाच्या वखारीवर हल्ले चढविण्यात आले. त्या प्रसंगीं पोलिसांनीं आपल्या कौर्यांचे जें प्रदर्शन केले, तें फार दुःखप्रद होतें. त्यानंतरच्या चळवळींत तेथील प्रचंड हरताळांमुळे, मिरवणुकीमुळे व लाठीहल्ल्यामुळे मुंबईला अग्रस्थान.

प्राप्त झाले. लाठीहल्ल्यांत घायाळ झालेल्या लोकांची शुश्रूषा करण्यासाठी तातपुरतीं रुग्णालयेहि उघडण्यांत आलीं. पुष्कळसे प्रमुख प्रसंग मुंबईलाच घडून येत व शहर फार मोठें असल्यामुळे त्या प्रसंगांची प्रसिद्धीहि मोठ्या प्रमाणांत होई. लहान शहरांतून अगर खेड्यांतून मुंबईच्याच तोलाचे कार्यक्रम झाले, पण त्यांना प्रसिद्धि मिळाली नाही.

जूनच्या दुसऱ्या पधरवड्यांत आईला व कमलेला बरोबर घेऊन वडील मुंबईला गेले होते. त्यांचें तेथें मोठ्या थाटाचें स्वागत झालें. अत्यंत भीषण असे लाठीहल्ले वडिलांचा मुक्काम मुंबईला असतांनाच करण्यांत आले. मुंबईत लाठीहल्ला हा एक नित्याचाच प्रकार झाला होता. त्यानंतर सुमारें पधरा दिवसांनीं लोकांची एक जगी मिरवणुक पोलिसानीं अडविली, तेव्हा मालवीयजीं व वर्किंग कमिटीचे सभासद हे मिरवणुकाच्या अग्रभागीं सर्व रात्रभर बसून राहिले होते.

मुंबईहून परतल्यावर वडिलांना ता. ३० रोजी सय्यद महमद यांच्यासह पकडण्यांत घेऊन दोघांनाहि सहा सहा महिन्यांची शिक्षा देण्यांत आली. नागरिकांवर गोळीबार करण्याचा हुकूम दिला असतां सैनिकांचें व शिपायांचें कर्तव्य कोणतें याची कल्पना आणून देणारें एक पत्रक वडिलांनीं प्रसिद्ध केलें होतें. त्याबद्दलच त्यांना अटक करण्यांत आली असावी. हिंदुस्थानांतील कायद्याला धरूनच हें पत्रक लिहिलेले असल्यामुळे ते पूर्णपणें कायदेशीर अमेच होते; तथापि सरकारने मात्र त्या पत्रकाचें स्वरूप भयकर व चिथावणें देणारें आहे अमे ठरविलें.

मुंबईच्या मुक्कामात सकाळपासून रात्रापर्यंत काम करावें लागत असल्यामुळे व प्रत्येक निर्णयाची जबाबदारी त्यांना स्वतःच्या शिरावर घ्यावी लागल्यामुळे वडिलांच्या प्रकृतीवर फार ताण पडला. शरीरस्वास्थ्य आधींच बिघडलेलें; त्यांतून ही दगदग पडली. परत आले तेव्हां ते अगदीं मरगळून गेले होते. डॉक्टरांच्या सक्त्याप्रमाणे पूर्ण विश्रांतीसाठीं त्यांनीं मसुराला जाण्याची सर्व तयारी केली. पण मसुरील निघण्याच्या आदल्या दिवशीं त्यांची रवानगी नैनी येथील मध्यवर्ति तुरुंगांत आमच्याच बराकीत करण्यांत आली.

नैनी तुरुंग

सुमारें सात वर्षानंतर मी परत तुरुंगांत आलो. तुरुंगांतील जीवनाच्या आठवणी थोड्याशा बुजून गेल्या होत्या. प्रांतांतील मध्यवर्ति तुरुंगासारख्या मोठ्या तुरुंगांत मला ठेवण्यांत आलें असलें, तरी एकांतवासाचा नवाच अनुभव मला तेथें मिळाला. २२०० ते २३०० केंद्यांची वस्ति असणा या मोठ्या आवारापासून स्वतंत्र अशा आवारांत माझी व्यवस्था लावण्यांत आली हें आवार छोटेंसें व वर्तुळाकार होतें. वर्तुळाचा व्यास सुमारें १०० फूट असून त्याच्याभोंवती १५ फूट उंचीची तटबंदी होती. आवाराच्या मध्यभागी एक विद्रूप व भकास अशी चार खोल्यांची इमारत होती. त्यापैकी एकमेकांस जोडलेल्या दोन खोल्या मला देण्यांत आल्या. एकीचा उपयोग स्नानगृह व शौचकूप म्हणून करावयाचा होता दुसऱ्या दोन खोल्या काहीं काळ रिकाम्याच पडून राहिल्या.

बाहेरच्या भरगच्च कार्यक्रमाच्या व उत्साहमय अशा जीवनांतर मला येथें अगदीच एकाकी व कटाव्वाणें वाटूं लागले. मी आलो तेव्हां फार दमून गेलो होतो, म्हणून पहिले दोन तीन दिवस पुष्कळशी झोप घेण्यातच निघून गेले. उन्हाळा केव्हाच सुरू झाला होता. माझ्या खोलीच्या बाहेर, इमारतीच्या व तटाच्या दरम्यानच्या जागेंत मला रात्री उघड्यावर निजण्याचा परवानगी देण्यांत आला. माझा विछाना सांखळदंडांनीं जखडून टाकलेला होता. तो कांखोटीला मारून मी निघून जाईन अथवा तटाची भिंत चढून जाण्याकडे मी त्याचा उपयोग करीन अशी शका तुरुगावरील अधिकार्यांना आली असावी ! रात्रभर कांहीं विलक्षण आवाज कानावर येत. मुख्य तटबर्दाचे रक्षण करणारे कैदी निरनिराळ्या सप्तकात परस्परांना साद घालत असत ! कधी कधी ते इतके लावलचक हेल काढीत कीं झाडांच्या पानातून आक्रोश करीत हिंडणाऱ्या वाऱ्याप्रमाणे त्याचा आवाज ऐकू येई. बराकीतून देखरेख करणारे पहारेकरी आपल्या भसाड्या अशा आवाजात केंद्याची 'गितां' करीत असत व 'ओलबेल' असे ओरडत. रात्रीतून पाचपन्नास वेळा कोणी तरी अधिकारी चक्कर मारीत असे व पहाऱ्यावरील रक्षकांना मोठ्यानें ओरडून कांहीं तरी विचारीत असे. माझे आवार बऱ्याच अतरावर असल्यामुळे मला हे सर्व आवाज अस्पष्टपणें ऐकू येत. प्रथम प्रथम हे कसले आवाज आहेत ते मला कळेना. कधी कधी मला असें वाटे कीं, मी अरण्याच्या अगदीं जवळ असून

अपल्या शेतांतून जगली जनावरांना पिटाळण्यासाठी शंतकरी हाकाटी करीत आहेत, तर कधी अशी कल्पना होई, की श्रापदेच आपले निशागीत आळवीत असून त्यांना सगळे अरप्य जण कांहीं साथच देत आहे !

चौकोनी आवारापेक्षा वाटोळ्या आवारांत बंदीवासाचा कल्पना अत्रिक तीव्रतेनें होते असे मला वाटते. हा माझी केवळ कल्पनाच आहे, की खरोखर वस्तुस्थिति तशीच आहे कोणाला ठाऊक. कोनेकोपरे कोठेंच दिसत नाहीत, त्यामुळे मनावर दडपण पडते. त्या भिंतीमुळे दिवसा तर आकाशाहि सकुचित झाल्याप्रमाणें भासावें. आकाशाचा अगदी लहानसा तगाच तेवढा त्या आवारांतून दिसावयाचा '

“ नील सान ते वितान. म्हणति व्रंदि ज्याम गगन
संश्र जाड जरुद-यान शिडांवर रुपेरी. ”

मी तग ती भिंत अत्रिकच जवळ आल्यामारखे होऊन मी एकाद्या विहिरीच्या तळाशी पडलो आहे असे वाटू लागे. अथवा माझ्या दृष्टीला पडणारा आकाशाचा तात्काळित चादवा खरा नसून ते कृत्रिम आकाश असावें अशी शक्ता उत्पन्न होई

माझी बराच व आवार ही 'कुनाघर' ह्या नांवाने ओळखली जात. हे नांव जुनेच होते. माझ्याशी त्या नावाचा काहीच संबंध नव्हता. ही दृष्टीशी बराच विशेष वेळाम केंद्याना अलग ठेवता यावे म्हणून प्रथम्यात आधी होती. नंतर राजकीय कैदी स्थानबद्ध कैदी वगैरे मुख्य नुरुगापासन दर ठेवावयाच्या लोकासाठी तिच्या उपयोग करण्यात येऊ लागला. भिंतीच्या समोर थोड्या अंतरावर काही बांधकाम केलेले होते. प्रथमच जेव्हा माझ्या ते दृष्टीला पडले, तेव्हा माझ्या मनाला धक्काच बसला. भव्या मोठ्या पिजऱ्याप्रमाणेच ते दिसत होतें व त्यात धाण्याच्या शेंकऱ्याप्रमाणें माणसे फिरत होती. माणसांच्या प्रमाणे चालणारा ती पाणचक्का आहे असे मला मागाहून समजले. त्यावर एकेका वेळी सोळा मोळा माणसे काम करीत. माणसांच्या सर्वच गोष्टीचा सवय होते, त्याप्रमाणें याहि दृष्ट्याची मला सवय झाली. परंतु मनुष्यशक्तीचा हा अन्यत मूर्खपणाचा व पशुतुऱ्य दुरुपयोग आहे असें माझे मत झालेलें आहे. जेव्हा जेव्हा मी त्या पिजऱ्याच्या जवळून जाईं, तेव्हा तेव्हा पशुमग्रहाळ्याचा विचार माझ्या मनांत येत असे.

व्यायामासाठी अथवा इतर कोणत्याहि कामासाठी आवाराच्या बाहेर जाण्याची मला काही दिवस मनाई करण्यात आला होता. नंतर अगदी मकाळी झुजुमुजू असतांना अर्धा तासपर्यंत बाहेर जाऊन रपेट करण्याचा किंवा पळण्याची परवानगी मला मिळाली. दुसऱ्या कैद्यांशी संबंध येऊ नये व मी त्यांच्या दृष्टीला पडूं नये, म्हणून पहाटेची वेळ नेमण्यांत आली होती. ती वेळ मोठ्या आनंदांत जाई व त्यामुळे मन अगदी ताजेतवानें होत असे. थोड्या वेळांत पुष्कळा व्यायाम उघड्या

हवेंत घेतां यावा म्हणून मी पळण्यास सुरुवात केली व हळूहळू पळण्याचें प्रमाण वाढवीत वाढवीत मी रोज दोन मैलांपेक्षां अधिक पळू लागली. अगदीं पहाटेस म्हणजे सुमारे चार अथवा साडेचार वाजतां चांगला अंधार असतांनाच मी उठत असें. रात्रीं वाचनासाठीं पुरेसा उजेड मिळत नसल्यामुळे लवकरच अथरुणावर पडावें लागे. लवकर जाग येण्याचे कांहीं अशीं हेंहि कारण होतेच ताऱ्याकडे टक लावून बसण्याची मला आवड होती. कांहीं मुख्य मुख्य ताराकापुजांच्या स्थानांवरून वेळेचीहि कल्पना येत नसे आवाऱ्याच्या तटावरून डोकावून पाहणारा ध्रुव तारा अथरुणावर पडल्या पडल्या डोळ्यांना दिसत असे. सदादित त्याच ठिकाणीं तो नजरेस पडत असल्याकारणाने त्याच्या दर्शनापासून मला फार समाधान होई व बदलत्या आकाशाच्या मध्यभागीं उभा ठाकलेला हा अविचल तारा म्हणजे चिकाटी व आनंदपूर्ण धिमेपणा या गुणांचें एक प्रतीकच आहे असे वाटत असे.

एक महिनापर्यंत मला कोणीच सोबती मिळाला नाही. तथापि वॉर्डर, कैदी-पहारेकरी, कैदी-आचारी व एक झाडू माझ्याच आवाऱांत राहत असल्यामुळे मी अगदीं एकटा नव्हतो. कधीं कधीं कांहीं कारणानें दुसरे कैदीहि तेथे येत असत. जन्मठेपेचे अनेक कैदी तुरुंगांत होते. जन्मठेपेची शिक्षा बहुधा वीस वर्षांनीं अथवा जरा आर्थांच सपते. पण तुरुंगांत वीस वर्षांहून अधिक काळ काढलेले अनेक कैदी तेथे होते. नैनांच्या तुरुंगात एक भ्यानांत राहण्यासारखा कैदी मला आढळला. त्याच्या बिल्ल्यावर सुटकेची तारीख म्हणून १९६६ साल लिहिलेले होते ! १९३० सालापर्यंतच त्याने अनेक वर्षांची शिक्षा भागलेली होती. तो मध्यम वयाचा गृहस्थ दिसला. त्याला अनेक शिक्षा झालेल्या असून सर्व शिक्षांची गोळाबेरीज जवळजवळ पचाहत्तर वर्षे भरत होती.

एकादें मूल किंवा वाई माणूस, फार कशाला, एकादें जनावरसुद्धां या जन्म-ठेपीच्या कैद्यांच्या दृष्टीस क्रियेक वर्षांत एकदांहि पडत नाही. बाह्य जगाशीं असलेला त्यांचा सबंध अजिबात तुटतो व माणसाशीं असणाऱ्या ओळखीदेखी पार बुडून जातात. भीति, द्वेष, सूड वगैरे उग्र भावनांचे लेप त्यांच्या अतःकरणावर चढत असतात. जगांतील आनंद, दयाळूपणा, सुख वगैरे सर्व गोष्टींचा त्यांना विसर पडून वाईट विचार तेवढे जिवंत राहतात. शेवटीं शेवटीं द्वेषभावना देखील नष्ट होऊन त्यांचें जीवन यंत्राप्रमाणेच अतःकरणशून्य बनून जाते. यंत्राप्रमाणेच त्यांचे दिवस जात असतात; एकामागून दुसरा, त्यांत फरक नाही. त्यांच्यापाशी अवशिष्ट राहणारी भावना म्हणजे एकच-भीति. वेळोवेळीं कैद्यांच्या शरीरांचे माप व वजन घेण्यांत येतें; परंतु या भयकर वातावरणांत झुरून व खुरटून जाणाऱ्या मनाचें माप व वजन कोणाला घेतां येणार आहे का ? फांशीच्या शिक्षेविरुद्ध लोक मुद्दे मांडतात व ते मला पटतातहि; पण दुःखानें भरलेलें हें तुरुंगांतील प्रदीर्घ आयुष्य

दृष्टीला पडलें म्हणजे मनुष्याला हळू हळू इचा-इचाने मारण्यापेक्षा फांसावर चढविणे बरें असें वाटू लागते. जन्मठेपीच्या कैद्यांपैकी एक जण एकदां माझ्याकडे आला व त्यानें विचारले, “आमची अवस्था काय होणार हो? स्वराज्यांत तरी आम्हांला या नरकांतून बाहेर यावयास मिळेल काय?”

आणि हे जन्मठेपेचे कैदी म्हणजे असतात तरी कोण? त्यांपैकी पुष्कळसे टोळ्या टोळ्यांनीं येतात. पुष्कळदां पन्नास अथवा शंभर माणसांच्या टोळीलाहि एकदम शिक्षा देण्यांत येते. त्यांपैकी कांही अपराधी असतील, पण सगळेच जण अपराधी असतील कीं नाहीं याबद्दल मला शका आहे. अशा खटल्यांत माणूस सहज गोवला जातो. माफीच्या साक्षीदाराचा पुरावा मिळवला, थोडी ओळख पटली कीं पुरे होतें. दरोड्यांची सख्या वाढत असून तुरुंगांतील लोकसंख्या दरवर्षी फुगत चालली आहे. उपाशी पोटी लोक दुसरें करणार काय? गन्त्यांच्या वाढीविपर्यां न्यायाधीश लांबलचक व्याख्यानें झोडीत असतात. परंतु त्यांच्या आर्थिक कारणांकडे कांही ते डोळे उघडून पाहत नाहींत.

शेतकऱ्यांची जमिनीच्या बाबींत भांडणे जुपतात, लढ्या फिरतात, कोणी मरून जातो. परिणाम काय? तर क्रिस्थेक लोकांना लांब मुदतीच्या अथवा जन्मठेपीच्या शिक्षा होतात. अशा प्रकारें सगळेच्या सगळे गडी तुरुंगात पडून बायामाणसांना कशी तरी गुजराण करावी लागते. यांपैकी एकालाहि गुन्हेगार प्रवृत्तीचा म्हणतां येणार नाहीं. बहुतकरून हे लोक जवान व खेड्यांतील इतर माणसांपेक्षां शरीराने व मनाने दणकट असत्याचे दिसून येतें थोडे शिक्षण दिले आणि जरा निराळ्या विषयांकडे व ध्याकडे मनाचा पन्हळ लावला, कीं त्यांच्यापासून देशाचा बहुमोल फायदा होईल.

हिंदुस्थानातील तुरुंगातून कांहीं निगरगट, समाजकटक व राष्ट्रधन माणसे आहेत, नाहीं असें नाहीं. पण ज्यांच्यावर डोळे मिटून विश्वास ठेवावा असे सत्प्रवृत्त मुलगे व तरुण इतके आहेत, कीं माणसाला आश्चर्य वाटावे. कैद्यांमध्ये अशा निवड पाखड करण्याची बद्धि तुरुंगावरील एकाहि अधिकाऱ्याला बहुधा सुचत नसेल. न्यूर्याकर्मधील सिंगसिंग तुरुंगाच्या लुई इ. लावेज या वॉर्डरने याविषयी कांहीं उद्बोधक आंकडे प्रसिद्ध केले आहेत तो म्हणतो कीं, आपल्या ताऱ्यांतील कैद्यांपैकी पन्नास टक्के लोकांत गुन्हेगार प्रवृत्ति मुळीं नाहींच. पंचवीस टक्के केवळ परिस्थितीमुळे गुन्हेगार झाले आहेत व उरलेल्या पंचवीस टक्क्यांपैकी फक्त साडेबारा टक्के लोकाना हाडाचे समाजकटक म्हणतां येईल हें प्रमाण इरसाल गुन्हेगाराना जेथें पाठविण्यांत येते, त्या सिंगसिंग तुरुंगांतील आहे ही गोष्ट अवश्य लक्षांत ठेविली पाहिजे. हिंदुस्थानांत प्रवृत्तीनें गुन्हेगार असलेल्या लोकांचें प्रमाण याहूनहि कमी असेल असें म्हणण्यास प्रत्यवाय नाहीं. जरा अधिक सहानुभूतीचें आर्थिक धोरण आखलें, बेकारी कमी केली, शिक्षणाचा अधिक प्रसार केला, तर आमचे तुरुंग रिकामे

होतील. पण हें साध्य होण्यासाठी समाजांत बदल करणारी योजना हार्ती घेतली पाहिजे. दुसरा उपाय सभ्यां ब्रिटिश सरकार योजीत आहे. तो म्हणजे, पोलिसांची सख्या वाढविणें व अधिक मोठे तुरुंग बांधणें. अखिल भारतीय कैदी साहाय्यक मंडळाच्या चिटणीसांनी प्रसिद्ध केलेल्या आंखण्यांप्रमाणे १९३३ सालीं नुसत्या मुंबई इलाख्यांतून तुरुंगांत पाठविलेल्यांची संख्या १,२८,००० होती. बंगाल प्रांतांतून १,२४,००० लोक तुरुंगांत गेले. हिंदुस्थानांतील सर्व प्रांत घेतले तर कैद्यांची एकदर सख्या कदाचित् दहा लाखांपर्यंत जाईल. तुरुंगांतील ही नेहमीची लोकसख्या नव्हे. कांहीं कैद्यांच्या शिक्षा फार लहान असतात. परंतु ते बगळले तरीहि कैद्यांची सख्या खूपच भरेल. असे म्हणतात कीं जगांतील मोठ्यांत मोठी तुरुंगवाती हिंदुस्थानांतील कांहीं प्रांतांतून आहेत. सयुक्त प्रांताच्या वांब्याला हा सशयास्पद गौरवाचा मान आलेला असून तेथील पूर्वापार चालत आलेली पद्धति अत्यंत परागतिक व मागसलेली आहे. कैद्यांचा व्यक्ति म्हणून, मनुष्य प्राणी म्हणून विचारच करण्यांत येत नाही व त्यांच्या मनावर सस्करण करण्याचे सुर्वीसुद्धां प्रयत्न होत नाहीत. ते तुरुंगांतून पळून जाऊ नयेत म्हणून मात्र सयुक्तप्रांतीय तुरुंगवाते फार दक्षता वाळगीत असते. निसटण्याचा प्रयत्न फारच थोडे लोक करतात आणि हजारांत एकादा तरी प्रयत्न सफल होतो कीं नाही याची वानवाच आहे.

तुरुंगांत जर कशाचा विशेष खेद होत असेल तर तेथें पधरा वर्षांपासून पुढचे क्तिता तरी तरुण नजरंस पडतात त्या गोष्टीचा. त्यांच्यापैकी बहुतेक चांगले चलाख दिसतात आणि सधि मिळाली तर ते नांव काढतील असे वाटते. त्यांना लिहिण्या-वाचण्याची गोडी लावावी म्हणून अलीकडे कांहीं फुटकळ प्रयत्न सुरू झाले आहेत. पण ते अगदींच किरकोळ प्रयत्न होत. खेळण्यासवरण्याला सधि नाही, वृत्तपत्रांना बदां आणि पुस्तकावर करटी नजर. सध्याकाळ झाली कीं तेव्हांपासून बारान् बारा तास कैदा बराकीत उांबून पडलेला असतो.

तीन महिन्यांनी एक भेट व एक पत्र. तीन महिने हा फार दीर्घ काळ आहे. पण त्यादि सवलतीचा फायदा कैद्यांना घेता येत नाही. बहुतेक कैदी निरक्षर असतात; तेव्हा कोणी तरी अधिकारी लिहून देईल का म्हणून त्यांना तिष्ठत बसावे लागतें. स्वतःच्या मागे आणखी एक काम कशाला लावून घ्या म्हणून अधिकाऱ्याची टाळाटाळ सुरू असते. पत्र लिहिलेंच तर पत्ता बरोबर नसतो म्हणून ते पोचत नाही. भेटीचे तर याहून हाल आहेत. रौप्यपुष्पदक्षिणा देऊन अधिकारी प्रसन्न करून घेतला तरच ती बहुधा मिळावयाची. पुष्कळदां कैद्यांची निरनिराळ्या तुरुंगांतून बदली करण्यांत येते व मग घरच्या माणसांना त्यांची दाद लागत नाही. मला असे अनेक कैदी आढळले, कीं ज्यांना कित्येक वर्षांत घरच्या माणसांची हालहवाल कांहींसुद्धां कळलेली नसल्यामुळें तीं जिवत आहेत कीं मेलीं ह्याची सुद्धां त्यांना कल्पना नव्हती.

तीनचार महिन्यांनीं भेट झालीच. तर तीदेखील मासलेवाईकच व्हावयाची. जाळीच्या एका अगाला बरेचसे कैदी व पलीकडच्या अगाला त्या सर्वांचीं नातेवाईक माणसे अशीं एकदमच उभीं करतात. एकाच वेळीं सगळीं बोलू लागतात म्हणून ओरडूनच बोलावें लागते: त्यामुळे भेटीच्या वेळीं जें काहीं थोडेंफार स्निग्ध वातावरण निर्माण व्हावयाचें, तेंहि नाहीसे होतें.

बऱ्यापैकी अन्न व थोड्या अधिक भेटी व पत्रे ह्या सवलती (युरोपियन कैदी वगळल्यास) हजारांत एकाददुसऱ्याला मिळत असतील. कायदेभगासारख्या मोठ्या चळवळीच्या काळांत हजारां लोक तुरुंगांत पडले कीं अशा खास कैद्यांचें प्रमाण जरा चढतें. परंतु राजकीय कैद्यांपैकीं देखील पचाण्णव टक्के स्त्री-पुरुषांना इतर कैद्यां-प्रमाणेंच वागवितात.

क्रांतिकारक कार्यावद्दल ज्यांना दीर्घकालीन शिक्षा होतात, अशा काहीं इसमांना कित्येक दिवसपर्यंत एकांतवासांत ठेवण्यांत येते. सयुक्त प्रांतामध्ये अशा कित्येक इसमांच्या कपाळीं एकान्तवास ठेवलेला असतो. सर्वसाधारणपणें तुरुंगांतील अपराधाबद्दल एकान्तवासाची शिक्षा देण्यांत येते. पण ह्या तरुण मुलांची तुरुंगांतील वर्तणूक आदर्शभूत असली, तरीहि त्यांच्या कपाळाचा एकान्तवास चुकत नाही.

अशा रीतीने तुरुंगाच्या अधिकाऱ्यांनीं निष्कारण लादलेल्या ह्या भयंकर शिक्षेची भर कोटीने दिलेल्या शिक्षेंत पडत असते. हा प्रकार सर्वस्वीं विपरीत असा आहे व कोणत्याहि कायद्याचा आधार या बाबतींत दाखवितां येईल असे वाटत नाही. एकान्तवास कितीहि अल्पकालीन असला, तरी तो फार त्रासदायक होतो. मग तो वर्षानुवर्षे चालू राहिला म्हणजे बोलावयालाच नको. मन हलके हलके किडन जातें व वंड लागण्याचा प्रसंग येतो. चेहऱ्यावर शून्यपणा दिसू लागून, भेदरलेल्या जनावराप्रमाणें कैद्याचे डोळे भामू लागतात मनःसामर्थ्याचा भुगाभुगा करणारी व अन्तःकरणाचीं खांडोळीं उडविणारी ही पद्धति आहे. त्यातून मनाय शिरसलामत बचावला, तरीहि तो विचित्र व जगाद्दून न्यारा असा बनून बाहेर पडतो. मनात शका उत्पन्न होते कीं, “हा गृहस्थ खगोखर अपगवी होता कीं नाही?” हिंदुस्थानांतील पोलिसाबद्दल आधींच वाटत असलेला सशय राजकीय कैद्यांच्या बाबतींत तर द्विगुणितच होतो.

युरोपियन अथवा युरेशियन कैद्यांचा गुन्हा कसलाहि असो, त्यांच्या सामाजिक प्रतिष्ठा कोणत्याहि दर्जाची असो, त्यांना सरळ वगिष्ठ वर्गांत घालण्यांत येतें चांगलें अन्न, हलकें काम, अधिक भेटी व पत्रें, अशी त्यांची व्यवस्था असते. दर आठवड्यास पाद्री येतो, त्याच्या द्वारां जगातील बातम्या त्यांना मिळत राहतात. पाद्री महाशय बरोबर सचित्र व विनोदी शृत्तपत्रेंहि कांखोटीस मारून आणतात व जरूर तर कैद्यांच्या कुटुंबांना निरोप वगैरेहि पांचवितात.

युरोपियन कैद्यांचा कोणालाहि हेवादावा वाटणार नाही; कारण त्यांना मिळतात त्या सवलतीदेखील धुद्रच आहेत. पण युरोपियनेतर स्त्री-पुरुषांच्या बाबतीत साध्या माणुसकीची मुद्दां वाण असावी, ही दुःखदायक गोष्ट आहे. कैद्याला मानवी व्यक्ति असें समजण्यांत येत नाही व मानवी व्यक्ति म्हणून स्त्री-पुरुष कैद्यांना वागवण्यांतहि येत नाहीं. राजसत्तेच्या अंमलबजावणी खात्याच्या पराकाष्ठेच्या अमानुष दडपशाहीचें प्रदर्शन तुरुंगांत पाहावयास सांपडते. विचार न करतां, दयामाया न ठेवतां, आपल्या तावडींत सापडेल त्याचीं हाडे मोडून त्यांचे पीठ करीत हें यत्र फिरत राहतं. ते तसें फिरत रहावें या उद्देशानेंच तुरुंगाचे नियम बसविलेले असतात. भावनाशील स्त्री-पुरुष असल्या यंत्राच्या कचाळ्यांत सांपडले, कीं त्यांचीं अतःकरणें पोळलीं जातात, कुस्करलीं जातात. या जीवनाच्या रक्षतेला कटाळून विट्टन गेलेले दीर्घकालीन कैदी एकाद्या लहान मुलाप्रमाणें ढसढसा रडतांना मी पाहिलेले आहेत. या वातावरणांत दुर्मीळ असणारा सहानुभूतीचा व उत्तेजनाचा एकादा शब्द जरी त्यांच्या कानीं पडला, तरी त्यांचे चेहरे आनदानें व कृतज्ञतेने फुलून जातात.

पण असल्या मारक वातावरणांत वावरणाऱ्या कैद्यांच्या मनांत सुद्धां नांदणारी मैत्री व दानत पाहिली कीं मात्र आश्चर्य वाटतें. १३ वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर एका आंधळ्या कैद्याची सुटका झाली; परंतु बाहेर पडतांना त्याच्याजवळ सुतळीचा तोडा देखील नव्हता. जगांत कोणी मित्रहि उरले नव्हते. त्याच्या कैदी बंधूंची खूप इच्छा कीं आपण त्याला मदत करावी; पण ते कितीशी मदत करूं शकणार ? कोणा त्याला आपला सदरा दिला, कोणीं दुसरें काहीं दिलें. त्याच दिवशीं सकाळीं एका कैद्याला नवीन चापल जोडी मिळाली, तेव्हां ती त्यानें मला मोठ्या अभिमानानें दाखविली तुरुंगांत चापल जोडी मिळणें म्हणजे मोठ्या भाग्याची गोष्ट. परंतु हा महातारा आंधळ्या अनवाणी जाणार असे पाहून त्यानें आपल्या नव्या कोऱ्या चापला त्याला देऊन टाकल्या. “तुरुंगाच्या आंत बाहेरच्यापेक्षांहि अधिक दयाळू माणसें आहेत म्हणावयाचीं,” असा विचार माझ्या मनांत आला.

आोक अनपेक्षित व स्फूर्तिदायक प्रसंगांनीं ते साल भरून गेले होतें. परंतु जनतेच्या मनात चैतन्य भेळवण्याची जी शक्ति गांधीजींच्या ठिकाणीं दिसून आली, तिने मला सर्वांत अधिक आश्चर्य वाटलें. मोहिनी विद्येचाच मासला त्या वेळीं पहावयास सापडला व त्यांच्यासवर्षीं गोखल्यानीं काढलेल्या उद्गारांची आठवण झाली. गोखले म्हणाले हांते कीं, मातीच्या गोळ्याला शूराचे कार्य करावयाला लावील अशी शक्ति गांधीजींच्या अगी आहं. राष्ट्रचे ध्येय कायदेभागाने मिळेल असा आत्मविश्वास देशाला वाटू लागला व आम्हां यशाची वाट चालू लागली अशी आमच्या शत्रु-मित्रांची कल्पना झाली. चळवळींत भाग घेत होते त्यांच्याच मनांत नव्हे, तर कैद्यांच्या मनांतहि रोमांचकारी सुखस्वप्नें तरंगू लागलीं व ‘हे आलेंच स्वराज्य’ असें साधे कैदी देखील म्हणू लागले. स्वराज्यांत आपलें काहीं तरी भले होईल अशा

स्वार्थी बुद्धीनेच ते स्वराज्याची वाट पाहत होते. लहान सहान अधिकाऱ्यांची मात्र त्या वेळी थोडी तारांबळ उडाली.

तुरुंगांत आम्हाला फक्त एक हिंदी साप्ताहिक मिळत असे. पण त्यांतल्या तुटपुज्या बातम्या वाचून देखील आमच्या डोक्यांत कल्पनांचे कळोळ उठवण्याचे. दररोज लाठीहल्ले, कधी कधी होणारं गोळीबार, राष्ट्रीय निशाण नेत्याबद्दल सोलापूर येथे लष्करी अमलांत झालेल्या दहा-दहा वर्षांच्या शिक्षा ! आमच्या देशवाग्दारांचे व विशेषतः आमच्या भगिनींचे आम्हाला विशेष कौतुक वाटे. माझ्या आईचे, पत्नीचे व बहिणींचे आणि त्याचप्रमाणे माझ्या कित्येक चुलत बहिणींचे व मैत्रिणींचे कार्य पाहून माझ्या मनाला फार समाधान होई. तुरुंगांत असल्यामुळे मी शरीराने त्यांच्यापासून द्रावलो असलो, तरी एका थोर कार्यातील सहकार्यांच्या नवीन भावना-बधाने आम्ही वास्तविक एकमेकांशी अधिकच निगडित होत चाललो होतो. त्या वेळी आमचे कट्टे व जणु कांटी फार मोठ्या अशा देशव्यापी कुटुंबांत विलीन होऊन गेले. तथापि त्यामुळे आमच्या कुटुंबांतील जुने वैशिष्ट्य व परस्पर प्रेम कांहीं नष्ट झाले नाही. कमलाने तर मला थक्क करून टाकले. तिच्या उन्माहाला व तळमळीला भिऊनच दुखणे पळाले असावे ! कसेहि असो, कांहीं काळ तरी अतिशय दगदग होत असतांहि तिची प्रकृति उत्तम राहिली होती.

दुसरे लोक बाहेर कष्ट व सक्ते यांच्याशी झुजत असतां माझे तुरुंगातील जीवन त्या मानाने बरेच मुखाचे आहे असा विचार मनाला डांचू लागला. आपण बाहेर समरांगणावर जावे अशी तळमळ मला लागून राहिली होती; पण ते शक्यच नव्हते. तेव्हां तुरुंगातील जीवन शक्य तितकें कटक करण्याचा मी प्रयत्न केला. माझ्या चरख्यावर मी दररोज तीन तास कांतीत बसें. दोन तीन तास नवार विणण्यांत जात. नवारीचे काम मी मुद्दाम मागून घेतले होतें. मला त्या कामाची गोडी लागली. त्यांत फारसा त्रासहि पडत नव्हता व विशेष डोकेंफोडहि करावी लागत नव्हती. कामांत मन गुंतून राहिल्यामुळे विचारांचे वादळहि शांत होत असे. मी पुष्कळसे वाचण्याचा शिरस्ता ठेवला होता. झाडणें, लोटणें, कपडे धुणें वगैरे कामें चालू होतीच. माझी शिक्षा माथी असल्यामुळे मी आवड म्हणूनच काम पत्करले होतें.

अशा प्रकारें जेलमधील दैनंदिन काम व बाहेरच्या जगासबधी विचार यांच्यांत नैनी तुरुंगातील आयुष्य व्यतीत होत होतें. तुरुंगाचे निरीक्षण केल्यावर मला असे आढळून आले की, ब्रिटिश सरकारची राज्यपद्धति व येथील कार्यपद्धति ह्यांत फारसा फरक नाही. सरकारी खाती कर्तबगार असल्यामुळे देशावर सरकारी पक्कड कायम राहत असली, तरी देशातील जनतेची काळजी त्यांना मुळीच वाटत नाही. तुरुंगातील व्यवस्थादेखील बाह्यतः चोख असल्याचे आढळून येईल. परंतु कैदी म्हणून आंत येणाऱ्या व्यक्तीला आपण सुधारले पाहिजे, याची दखलगिरी

कोणालाहि असल्याचें दिसून येत नाही. कैद्यांची हद्दी नरम करावी ही एकच कल्पना तेथे दृढमूल झालेली आहे. तुरुंगांचे नियंत्रण कोणत्या प्रकारें करण्यांत येते? कैद्यांना कोणत्या मार्गानें शिस्त लावण्यांत येते? त्यांना शिक्षा काय होतात? कैद्यांपैकींच कांहीं जणांना वॉर्डर व पहारेकरी बनवतात. भीतीमुळे व माफीच्या व वक्षिणीच्या आशेनें ते अधिकाऱ्यांभोवतण सहकार्य करू लागतात. बिगरकैदी व पगार देऊन ठेवलेले असे वॉर्डर फारच थोडे आहेत. एकमेकांवर पाळत ठगण्याची व चहाउखोरीची सवय तुरुंगामध्ये बोकाळल्याचें आढळतें. कोणतेहि काम एकदिलानें अथवा सांघिक रीतीने करण्याची तुरुंगांत मोकळीक असत नाही. ह्याचें कारण सहज समजण्यासारखे आहे. कैद्यांत फाटाफूट असली, म्हणजे त्यांना कायत ठेवणे सोपें जातें.

वाहेरच्या जगांत हाच मासल्या मोठ्या प्रमाणावर चाललेल्या पहावयास सांपडतो. पण तो तुरुंगातल्याइतका उघड अमत नाही. वाहेरच्या वॉर्डर पहारेकऱ्यांचीं नांवें निराळी असतात. त्यांच्या पदव्या मोठ्या भरदार व त्यांचे दरवारी पोपाख अधिक स्यावदार असतात. तुरुंगांतल्याप्रमाणेच त्यांच्याहि मागे त्यांचे हुकुम मान्य करावयास लावण्यासाठीं सशस्त्र राजदूत असतातच.

आधुनिक राज्यत्राला तुरुंग ही किती अत्यावश्यक सस्था होऊन राहिली आहे! हा विचार निदान कैद्यांच्या मनात तरी खास येऊ लागतो आणि तुरुंग, पोलिस व सैन्य या महत्त्वाच्या खात्यांच्या मानानें सरकारची दुसरीं खातीं अगदीं क्षुळ्ळक वाटू लागतात व राजसत्ता ज्या गटाच्या आधीन असेल, त्याच्या हुकुमांची तामिली जबरदस्तीनें करून घेण्याचे दडसाधन म्हणजेच राज्ययंत्र हा मार्क्सचा सिद्धांत तुरुंगांत पटू लागतो.

एक महिनापर्यंत माझ्या बराकींत मी एकटाच होतो. नंतर नर्मदाप्रसाद सिंह नांवाचे एक गृहस्थ तेथें आले. ते माझे मित्र होते. जूनच्या शेवटच्या दिवशीं आमच्या लहानशा आवारांत मोठी धामधूम उडाली. कांहीं कल्पना नसतां सकाळीं पाहतो तो वटील व डॉ. सत्यद महमूद तेथें आलेले. उठण्यापूर्वीं अथरुणांत असतांनाच त्यांना आनदभुवनात गिरफदार करण्यांत आले होतें.

येरवडा तुरुंगांतील वाटाघाटी

वडिलांना अटक झाली त्याच वेळी किंवा त्याच्या जरा आधी कॉंग्रेस वर्किंग कमिटीला वेकायदा ठरविण्यांत आले. त्यामुळे कमिटीची बैठक भरली की त्यांतील सर्वच सभासदांची मोट सरकार एकदम बांधणार असा प्रसंग येऊन ठेपला. कार्यकर्त्या अन्वक्षाने आपल्या अधिकारांत बदली सभासद नेमावे अशी व्यवस्था लावून दिलेली होती. त्या काळांत अनेक स्त्रिया वर्किंग कमिटीच्या सभासद झाल्या. कमलादेखील एकदां वर्किंग कमिटीची सभासद झाली होती.

तुरुंगांत आले तेव्हां वडील अगदी क्षीण झालेले दिसले. त्यांची तुरुंगांत ठेवण्यांत आलेली व्यवस्थाहि अगदी गैरसोयीची होती. सरकारने तसें मुद्दामच केले होतें असें नाही. आपणाकडून होईल ती व्यवस्था करण्याची अधिकाऱ्यांची तयारी होती. पण नैनीच्या तुरुंगांत ते तरी काय करणार ? आम्ही चौघेजण बराकीच्या चार खोल्या धरून राहिलो होतो. तुरुगाच्या दुसऱ्या एकाद्या भागांत वडिलांना ठेवावे म्हणजे त्यांना अधिक प्रशस्त जागा मिळेल असें सुपरिटेंडंटनें म्चवले, पण वडिलांजवळ आमच्यापैकी कोणी तरी असणें जरूर वाटल्यामुळे अडचण सोसून देखील आम्ही एकत्रच राहण्याचें पसत केलें.

पाऊसकाळाला नुकती कोठें सुरुवात होती. छपर ठिकठिकाणीं गळत असल्यामुळे खोलीच्या आत बसून मुद्दा अग कोरडें ठेवणे कठिण झालें होतें. आमच्या खोलीला जोडून असलेल्या १०-५ च्या व्हर्गंड्यांत रात्री वडिलाचा बिछाना कोठे घालावा अशी पचाईत पडे. केव्हां केव्हां त्यांना ताप येई. शेवटीं आणखी एक चांगला प्रशस्त व्हर्गंडा बांधण्याचे तुरुगाच्या अधिकाऱ्यांनीं ठरविलें व ठरविल्याप्रमाणें तो बांधूनहि दिला. पण व्हर्गंड्याचे काम सपते न सपते तोंच वडिलांची मृतका झाल्याकारणाने त्यांना त्याचा फायदा फारसा झालाच नाही. नंतर आम्ही मात्र त्याचा यथास्थित उपयोग करून घेतला.

सरकार व कॉंग्रेस यामध्ये समेट घडवून आणण्याचा सर सप्ट व श्री. जयकर यांचा प्रयत्न चालू आहे, अशा वानम्या जुलैअखेर सारख्या येत होत्या. त्याची व व्हाइसरॉयची पत्रोत्तरे वडिलांना खाग मवळत म्हणून मिळत असलेल्या दैनिकांत आम्ही वाचली. हे "शांतित्त" गांधीजींना भेटून आल्याचे वृत्तहि समजले. अमले प्रयत्न करण्याची प्रेरणा त्यांना कोठून मिळाली, त्यांचा हेतू काय, वर्गरेची

आम्हांला काहींच कल्पना येईना. नंतर त्यांच्याच तोंडून आम्हांला समजलें कीं, अटक होण्यापूर्वी मुंबईत असतांना वडिलांनीं एक लहानसे पत्रक काढलें होतें, त्यामुळे त्यांना समेटाची आशा वाटू लागला. हे पत्रक लडन डेली हेरल्डचे वातमीदार स्लोकब यानीं वडिलांच्या मुलाखतीनंतर लिहून काढले होतें व त्यासाठीं वडिलांची मान्यताहि मिळविली होती. सरकारनें अमुक इतक्या अटी मान्य केल्या तर काँग्रेस कायदेभंग कदाचित् थांबवील, असें त्या पत्रकांत म्हटलें होतें. पत्रकाचें स्वरूप सदिग्ध व जुजबी असें होते, व गांधीजींशीं व माझ्याशीं मुलाखत झाल्याशिवाय त्या पत्रकांतील अटी विचारांत घेतां येणार नाहीत, असा खुलासा वडिलांनीं पत्रकांत स्पष्टपणें करून ठेविला होता. मी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून माझा त्यांत संबध आला. गैरसमज पसरले असें संदिग्ध पत्रक घाईघाईने प्रसिद्ध केल्याबद्दल वडिलांनीं नैनी येथे आल्यावर खेद प्रदर्शित केल्याचें मला स्मरतें. पत्रकामुळें गैरसमज झाला याबद्दल शंकाच नाही. अगदीं निःसदिग्ध शब्दांचे सुद्धां विपरीत अर्थ आपल्यापेक्षां भिन्न विचारसरणीच्या लोकांकडून केले जातात; मग ह्या पत्रकाची गोष्ट कशाला ?

सर तेजबहादूर सप्रू व जयकर हे २७ जुलै रोजीं नैनी येथें अभावितपणें आमच्या भेटीला आले. खिशांत गांधीजींची चिठी घेऊनच ते आले होते. त्या दिवशीं व दुसऱ्या दिवशीं त्यांच्याबरोबर खूप चर्चा झाली. वडिलांच्या अर्गांत ताप असल्यामुळें चवेंनंतर त्यांना फार थकवा वाटूं लागला. आमच्या राजकीय दृष्टिकोणात एवढे महदतर होतें, कीं तेच मुद्दे आम्ही फिरफिरून मांडीत होतो, पण परस्परांना एकमेकांचा भाषा तरी कळत होती कीं नाही याचा शकाच आहे. आहे या परिस्थितीत सरकार व काँग्रेस यांच्यांत तटजोड होण्याचा काडीइतकाहि संभव नाही हा गोष्ट उघडच दिसत होती. वर्किंग कमिटीवरील आमच्या सहकाऱ्यांशी व विशेषतः गांधीजींशी बोलणें झाल्याशिवाय कोणतीहि सूचना करण्यास आम्ही तयार नव्हतो. गांधीजींना आमचा हा मानस आम्ही पत्रद्वारें कळवून ठेवला.

अकरा दिवसांनंतर म्हणजे ८ ऑगस्ट रोजीं व्हाइसरॉयचे उत्तर घेऊन डॉ. सप्रू पुनः आमच्या भेटीला आले. आम्हांला गांधीजींना भेटू देण्यास त्यांची हरकत नव्हती. पण बाहेर सरकारविरोधी मतप्रचार प्रत्यक्ष करीत असलेल्या सरदार वल्लभभाई, अच्युत कलम आझाद वगैरे वर्किंग कमिटीच्या सभासदांची भेट घेण्याची परवानगी देण्यास मात्र व्हाइसरॉय व त्याचे कौन्सिल तयार नव्हतें. गांधीजींची भेट घेण्यास आम्ही केव्हाहि तयार आहोत, पण इतर सभासदांची भेट होत नसल्यामुळें कोणताहि निश्चयात्मक निर्णय घेतां येणार नाही असें आम्ही कळविले. त्या दिवशीच्या कीं आदल्या दिवशींच्या वृत्तपत्रांत मुंबईला भयंकर लाठीहल्ला झाल्याची व वल्लभभाई पटेल, मालवीय व शेरवाना याना अटक केल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. ह्या प्रसंगामुळें राजकीय वातावरण निवळण्याच्या कार्मी मदत झालेली नाही असें तुम्ही व्हाइसरॉयला स्पष्ट कळवाव, असेहि आम्ही डॉ. सप्रूंना बजावले.

पण शक्य तितक्या लवकर गांधीजीची भेट घेण्यांत कोणताच तोटा नाही असे त्यांचें म्हणणे पडल्यामुळें आम्ही कवूल झालो.

दहा आगस्टला आम्हां त्रिवर्गाना-वडील, महमूद व मी-खास गाडीने पुण्याला पाठविण्यांत आले. मोठमोठ्या स्टेशनावर मुळीदेखाल न थांबतां गाडी आड स्टेशनवर उभी राहत असे. तरीहि आमच्या प्रवासाचा वातमी अगोदरच जाऊन थडकली होता व आम्हां थांबलो न थांबलो तरी स्टेशनवरून लोकांचा गर्दी होतच असे. ११ तारखेला रात्री वन्याच उशिरा आम्ही खडकाला पोचलो.

गांधीजींच्याच बराकीत आम्हांला ठेवताल, निदान त्याची आमची भेट तरी लवकर होईल अशी आमची अपेक्षा होती. येरवड्याच्या सुपरिटेण्डने व्यवस्थाहि तशीच केली होती; पण नैनीदून आमच्याबरोबर आलेल्या पोलिस अधिकाऱ्या-मार्फत मिळालेल्या हुकुमावरून येत बदलप्यात आला. सुपरिटेण्ड ले. क. मार्टिन या गुप्त मसलतीचा दाद लागू देईना. पण वडिलांनी चारदोन मासिक प्रश्न टाकताच इतका उलगडा झाला, की आमची व गांधीजींची पहिली भेट तरी निदान जयकर व सप्रूच्या अरोध होऊ नये अशी सरकारची इच्छा होती. आधीच भेट झाली तर आम्ही अधिकच अडून बसू व एकोणानें काम करू अशी सरकारला भीति वाटली असावी. तो रात्र व दुसरा सत्र दिवस आम्हांला स्वतंत्र बराकीत ठेवण्यांत आले. वडिलांच्या अगाचा अगदी तिळपापड झाला. गांधीजींना भेटण्यासाठी नैनीदून इतक्या लांबवर आलो आणि आता गांधीजींपासून चार हातावर राहूनहि त्यांची भेट होईना ! १३ तारखेला दुपारी सप्रू व जयकर आले आहेत व त्यांच्यांसह गांधीजी कचेरींत बसले आहेत, तेव्हा आम्हीहि तिकडे जाणें असे सांगण्यांत आलें. वडिलांनी चकक नकार दिला. पण अधिकाऱ्यांनी अनेक प्रकारे स्पष्टीकरण केल्यावर आणि दिलगिरी प्रदर्शित केल्यावर ते कवूल झाले पण तेहि एका अटीवर की, प्रथम गांधीजी आम्हांला एकडेच भेटले पाहिजेत वळभभाई पटेल व जयरामदास दौलतराम येरवड्यास होते व समोरच स्त्रियांच्या तुरुगात सरोजिनी नायडू होत्या, त्यांना आम्हां सर्वांच्या विनंतीवरून चर्चेमाठी बोलावून घेण्यांत आलें. त्या दिवशी सध्याकाळपासून मात्र आम्हांला गांधीजींच्या आवारांतच ठेवण्यांत आलें. चर्चा करण्यास सोपें जावें म्हणून नंतरचे काही दिवस वळभभाई, जयरामदास वगैरे आम्ही सर्वच मडळी तेथे एकत्र राहत होतो.

सप्रू व जयकर यांच्याशी तारीख १३, १४ व १५ रोजी आमच्या मुलाखती झाल्या, व कायदेभंग थांबवण्यासाठी व सरकारशी सहकार्य करण्यासाठी आवश्यक त्या किमान मागण्या आम्ही पत्रद्वारा नमूद करून ठेवल्या. ही पत्रे पुढें वृत्तपत्रांत प्रसिद्ध करण्यांत आली.

व्या मुलाखतीचा वडिलांना बराच त्रास होऊन १६ तारखेला त्यांना एकाएकी बराच ताप आला, त्यामुळें आमचें जाणें थांबलें. शेवटी १९ तारखेला रात्री

आम्ही नैनीला निघालों. वडिलांना प्रवास सुखाचा व्हावा म्हणून मुंबई सरकारने सर्व प्रकारे काळजी घेतली. येरवड्यांतील चारसहा दिवसांच्या अवधीत तर त्यांना सुख व्हावे, म्हणून फारच दक्षता राखण्यांत आली होती. येरवड्याला आम्ही पोचले त्या रात्री घडलेला एक मनोरंजक प्रसंग मला आठवतो. कोणत्या प्रकारचे जेवण आपण घ्याल असें कर्नल मार्टिन याने वडिलांना विचारले. मी अगदी साधे व हलके अन्न घेतो असे उत्तर देऊन सकाळच्या चहापासून तो तहत रात्रीच्या जेवणापर्यंतच्या आपल्या सर्व गरजा त्यांनी कर्नल मार्टिन ह्यांना सांगितल्या. (नैनी येथे आम्ही घरचेच अन्न मागवात होतो.) अगदी सहज म्हणून वडिलांनी सांगितलेले यादीतील अन्नाचे प्रकार पचनाला हलके असले, तरी त्यांचीं नावे ऐकून कोणालाहि आश्चर्य वाटले असते. रिट्झ अथवा सव्हायसारख्या हॉटेलमध्ये अशा अन्नाची गणना कदाचित् साऱ्या अन्नात झाली असती, पण येरवड्याच्या तुरुंगात ही नावे फारच अपरिचित, उर्ची व तुरुंगातील परपरेला न झपणारीं अशीं वाटल्यास नवल नाही. वडिलांची यादी ऐकून कर्नल मार्टिन यांनी असा कांही चेहरा केला की तो पाहून महमूद यांना व मला फार मौज वाटली. हिंदुस्थानांतील सर्वश्रेष्ठ व अत्यंत थोर अशी व्यक्ति मार्टिन यांच्या ताच्यांत कित्येक दिवसपर्यंत होती; पण शेळीचे दूध, खजूर व क्वचित् प्रसंगी संत्री एवढे मिळाले की तिचे काम भागत असे. पण हा नवा आलेला पुढारी मात्र कांही औरच आहे असें त्यांना वाटलें असेल.

नैनीला परत जातांना आम्ही आलो तसेच गेलो. तरी मोठमोठ्या स्टेशनांच्या फलाटावर व केव्हां केव्हां तर रेल्वेच्या रळावरहि माणसांची गर्दी जमलेली होतीच. असे प्रकार हर्दा, इटारसी व सोहागपूर येथे घडले. थोडक्यांत निभावलें, नाही तर अपघातच व्हावयाचे.

वडिलांची प्रकृति झपाट्याने खालावत चालली होती. त्यांच्या खास डॉक्टरांकडून त्यांना तपासण्यांत आले. प्रांतिक सरकारनेहि आपले डॉक्टर पाठविले होते. तुरुंगाचे वातावरण त्यांना मुळीच मानवत नाही व तेथे योग्य तें औषधपाणी होणे शक्य नाही हें उघडच दिसत होते. परंतु आजारी असल्यामुळे त्यांना सोडण्यांत यावे अशी सूचना एका मित्राने वर्तमानपत्रांत केली होती ती वाचून मात्र त्यांना राग आला. आपणच या सूचनेच्या वुडाशीं आहो असा तर्क लोक करतील असे त्यांना वाटलें, आणि मेहेरनजर म्हणून आपल्याला सोडण्यांत येऊ नये अशा अर्थाची तारसुद्धा त्यांनी लॉर्ड अर्विन ह्यांना केली: पण त्यांची स्थिति दिवसंदिवस वाईट होत चालली होती. त्यांचें वजन भराभर उतरत असून शरीर अत्यंत कृश झालें होते. बरोबर दहा आठवडे तुरुंगांत काढल्यावर त्यांना सोडून देण्यांत आलें.

ते गेल्याबरोबर आमच्या बराकींतला सर्व आनंद नष्ट होऊन बराक सनी दिसं

आम्हां तिघांना कराव्या लागत व त्या उरकीत असतां आमचा वेळ मोठ्या आनंदांत जाई. नवार विणणें मीं बंद केलें होतें. मी फारसें सूतहि कांतीत नव्हतो. पुस्तकांकडे लक्ष देण्यास मला फारसा वेळच मिळत नसे. पण वडील गेल्यावर आम्हीं आपापलीं कामें मोठ्या जड अन्तःकरणाने पुनः हातीं घेतलीं. ते गेले तसें दैनिक वृत्तपत्रहि बंद झाले. चारपांच दिवसांनंतर माझा मेहुणा रणजित एस. पंडित याला अटक करण्यांत येऊन शिक्षा झाली त्याला आमच्याच बराकींत पाठविण्यांत आलें.

११ ऑक्टोबर रोजीं सहा महिन्यांची शिक्षा संपून मी सुटलों. चळवळीचे स्वरूप अधिकच तीव्र झालें असल्यामुळें मला फार वेळ बाहेर मोकळीक मिळणार नाही ह्याची मला कल्पना होती. सर सप्रू व जयकर यांची शिष्टाई व्यर्थ ठरली होती. मी सुटलों त्याच दिवशीं दोन नवे बटहुकुम जाहीर झाले. मला मिळणाऱ्या फुरसदांच्या अल्प काळांत कांही तरी परिणामकारक असा कार्यक्रम करावा अशी मला उत्सुकता लागली होती.

कमला त्या वेळीं अलाहाबाद येथेंच काँग्रेसच्या कामांत गडन गेली होती. उपचारासाठीं वडील मसुरीला जाऊन राहिले होते. आई व बहिणी त्यांच्याच-जवळ होत्या कमलेमह मसुरीला जाण्यापूर्वीं एक दीड दिवस मी अलाहाबादेस राहिलो. तो सगळा वेळ अतिशय कामांत गेला. आमच्यापुढे मुख्य प्रश्न होता तो असा कीं, करवदांची चळवळ खेड्यांतून सुरू करवी कीं नाही? खड व सारा भरण्याचे दिवस डोक्यावर येऊन ठेपले होते. धान्याच्या किंमती कमालीच्या घटल्यामुळें मारा देणें फार जड होणार हें दिसतच होतें. जागतिक मदींची लाट हिंदुस्थानपर्यंत पोचल्याची चिन्हे दिसू लागली होती.

करवदांची चळवळ सुरू करण्यास अगदीं उत्कृष्ट अशी ही घटका होती. त्या वर्षीच्या उत्पादनांतून खड अगर सारा देणे कुळाना अथवा जमीनदारांना सारखेंच जिकिरीचें होणार होतें जवळ शिल्क असेल तर ती स्वर्चून टाकावी अथवा कर्ज काढावे असा प्रसंग आला होता जमीनदारांपाशीं कांहीं ना कांहीं तरी शिल्क असे. कर्जसुद्धा त्यांना सहजगत्या मिळालें अमत्तें. पण नेहमींच दारिद्र्याच्या शेजारांत वाढलेल्या खडकऱ्यांपाशा शिल्क कोठरी? कोणत्याहि लोकशाहीच्या राष्ट्रांत अगर व्यवस्थितपणे मर्यादित झालेल्या शेतकऱ्यांच्या देशांत असा जुलूम शेतकऱ्यांवर होणें शक्य झाले नमत्तें. परंतु हिंदुस्थानात शेतकऱ्यांच्या शब्दाला कांहींच किंमत नव्हता. कोठें कोठें काँग्रेस त्यांच्या बाजूनें नेट धरी, क्वचित् प्रसर्गें जुलूम असत्य झाला तर शेतकरी बंड करतील अशी भीति वाटे, एवढाच काय तो शेतकऱ्यांचा दारारा. ब्रह्मि न उच्चारतां पडेल तेवढा भार सहन करण्याचे बाळकडू आज पिढ्यान् पिढ्या त्यांना देण्यांत आलें होतें. गुजरातमध्ये व कांहीं प्रांतांतून त्या वेळीं करवदांची चळवळ सुरू होती; पण तिचें स्वरूप उघडपणे राजकीय होतें. कायदेभंगाच्या चळवळीचाच एक प्रकार म्हणून ती सुरू करण्यांत आली होती. रयत-

वारी पद्धति तेथे अमलांत असल्यामुळे करवदी सुरु झाली की रयतेचा सरकारशीच साक्षात् सवध येई. पण जमीनदारी व तालुकदारी असल्यामुळे सयुक्त प्रांतांतील परिस्थिति भिन्न होती. कुळांनी खड नाकारला की पहिला धक्का ताबडतोब जमीनदाराला बसून वर्गस्वरूपाचा प्रश्न उद्भवणार होता. काँग्रेस ही राष्ट्रीय सस्था होती व तिच्यांत लहान-मोठ्या बऱ्याच जमीनदारानाहि स्थान होते. वर्गकलह उत्पन्न करण्याची अथवा जमीनदार वर्गाला दुखवण्याची काँग्रेसच्या पुढाऱ्यांना फार भीति वाटत असे. म्हणून कायदेभंगाच्या पहिल्या सहामाहीत परिस्थिति अचुकूल असूनहि सार्वत्रिक करवदीची घोषणा करण्याचे त्यांनी टाळले. अशा प्रकारे अथवा अन्य तऱ्हेने वर्गकलह उत्पन्न करण्याची मला भीति वाटत नव्हती. परंतु काँग्रेसचे स्वरूप लक्षांत घेता वर्गकलहाला उत्तेजन देणे शक्य होणार नाही हे मी जाणून होते. जमीनदार व कुळे या दोघांनीहि खड व सारा नाकारावा असे मात्र काँग्रेसला म्हणतां आले असते. नंतर काँग्रेसच्या आज्ञेविरुद्ध बहुधा सर्व जमीनदारांनी सारा देऊन टाकलाच असता, पण तो प्रश्न वेगळा.

आक्टोबरात मी तुरुंगातून बाहेर आल्यावर खेड्यातून करवदीची चळवळ सुरु करण्याची अतिशय आवश्यकता आहे असे मला आढळून आले. शेतकऱ्यांची आर्थिक दुरवस्था कोणालाहि दिसण्यासारखी होती. राजकीय दृष्ट्या आमची कायदेभंगाची चळवळ जराशी शिळी भासू लागली होती. थोड्याफार प्रमाणांत लोक तुरुंगांत जात असले, तरी वातावरणातील पहिली हिरीरी नाहीशी झाली असून हरताळ-मिरवणुकींना मध्यमवर्गीय लोक कटाळले होते व नव्या चैतन्याची, ताज्या रक्ताची वाण भासत होती. आणि शेतकऱ्याव्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्या ठिकाणी ते उपलब्ध होणार / तेथील जमीन अद्यापि पड होती: त्यांत रजलेल्या चळवळीचा जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांशी सवध येऊन तिला प्रचंड स्वरूप प्राप्त झाले असते. त्यांतल्या त्यांत अशा चळवळीमुळे सामाजिक प्रश्न धसाला लागले असते, ही माझ्या मने महत्त्वाची बाब होती.

दीड दिवसांत या प्रश्नाचा माझ्या सहकाऱ्यांबरोबर मी खल केला. आमच्या प्रांतिक काँग्रेस कमिटीची तांतडीची बैठक बोलावण्यांत आली व रूप ऊहापोह होऊन करवदीची चळवळ ज्या जिल्ह्याची तयारी असेल तेथे ता सुरु करण्याची अनुमति देण्याचे ठरले. प्रांतातील अमुक एका ठिकाणी करवदी सुरु करण्यात येईल, असे आम्ही आमच्याकडून घोषित केले नाही. व वर्गकलह टाळता आला तर पहावा म्हणून जमीनदार व कुळे या दोघांनीहि करवदीची चळवळ करावी असा कार्यकारी मंडळाने ठराव केला. तथापि या ठरावाला कुळांकडूनच मुख्यतः पाठिंबा मिळणार अशी आमची अटकळ होतीच.

पुढे पाऊल टाकण्याची परवानगी मिळाल्याबरोबर पहिले पाऊल आपण उचलवायाचे असे अलाहाबाद जिल्ह्याने ठरविले. एका आठवड्याने जिल्ह्यातील

शेतकऱ्यांची परिषद भरून नव्या मोहिमेला चालना देण्यांत यावी असें ठरले. तुहंगांतून सुटल्याबरोबर पहिल्या दिवसाचा हिशोब आपण चोख रीतीनें दिला असें समाधान मला वाटत होते. त्याच दिवशीं अलाहाबादेत एका मोठ्या सभेमध्ये मीं करबंदी-संबंधीं सविस्तर असें भाषण केलें, व याच भाषणाकरतां मला नंतर शिक्षा झाली.

यानंतर कमला व मी मसुरीला तीन दिवस वडिलाकडे गेलों. त्यांची प्रकृति नुकतीच सुधारू लागली होती. सकट टडून त्यांना आराम पडूं लागला, हें पाहून मला आनंद झाला. शांति व सुख यांनीं भरलेल्या वातावरणात घालविलेले ते तीन दिवस मला अजूनहि स्मरतात. मी पुनः आपल्या माणसांत आलो, त्यामुळें मला किती तरी समाधान वाटत होतें. माझी मुलगी इदिरा व माझ्या तीन लहान भाच्या तेथेंच होत्या. मी या मुलांशीं खेळत असे. व कधीं कधीं घराभोंवतीं आमर्चा मोठी गभीर अशी मिरवणूक निघे. सर्वांत लहान मुलगी हातांत निशाण घेऊन पुढें चालावयाची व बाकीच्या तीनचार जणींनीं “ झेडा उच्चा रहे हमारा ” हें पद म्हणावयाचें. काळाचा झडप वडिलांवर पडण्यापूर्वीं त्यांच्या सहवासांत घालविलेले हे अखेरचेच तीन दिवस.

मला लवकरच पुनः पकडण्यांत येणार, तेव्हां माझा शक्य तेवढा अधिक सहवास घडावा असें मनानून वाटत असल्यामुळेच बहुधा अलाहाबादला परत फिरण्याचा बेत वडिलांनीं एकाएकीं केला असावा. १७ आक्टोबरच्या शेतकरी परिषदेस हजर राहतां यावे म्हणून कमला व मी जरा आधीं निघालो.

प्रवासात वऱ्याच विलक्षण गोष्टी घडल्या. डेहरादूनला किमिनल प्रोसीजर कोडच्या १४४ कलमान्वये माझ्यावर हुकुम बजावण्यांत आला. लखनौला आम्ही कांहीं तास थांबलो होतो, तेथेहि १४४ कलमाखालीं एक हुकुम माझ्यावर बजावण्यांत येणार होता असे कळले. परंतु माणसाची अतोनात गर्दी असल्यामुळें माझ्याजवळ फिरकण्यास पोलिस-अधिकार्यांना सवडच सापडली नाहीं. तेथें म्युनिसिपालिटीने मला मानपत्र अर्पण केलें व नंतर अलाहाबादेस जाण्यासाठीं आम्ही मोटरने निघालो. शेतकऱ्यांच्या सभा वाटेंत ठिकठिकाणीं भरल्या होत्या तेथें थांबत थांबत १८ तारखेच्या रात्रीला आम्ही अलाहाबादला पोचलो.

१९ तारखेला सकाळीं १४४ कलमाप्रमाणें आणखी एक हुकुम माझ्यावर बजावण्यांत आला. माझी गठडी आंवाळण्यासाठीं सरकार हात धुवून माझ्या पाठीस लागलें आहे हें स्पष्टच झालें. परंतु पुनः पकडला जाण्यापूर्वीं शेतकरी परिषदेस तेवढें हजर राहतां यावे अशी माझी फार इच्छा होती. परिषदेचें स्वरूप सार्वजनिक नसून ही फक्त प्रतिनिधींचीच खाजगी सभा आहे असें आम्ही जाहीर केलें, व प्रतिनिधीव्यतिरिक्त कोणत्याहि परक्या इसमाचा तेथें प्रवेश होऊं दिला नाहीं. ती अलाहाबाद जिल्ह्याची खरीखुरी प्रातिनिधिक परिषद होती असें म्हणतां येईल; कारण तिला सोव्यशें प्रतिनिधी हजर राहिले होते. आमच्या मुख्य कार्यकर्त्यांच्या

मनांत थोडी चळबिचल, हें कार्य यशस्वी होईल किंवा नाही याबद्दल थोडासा सदेह उत्पन्न झाला होता. कारण सरकारचें पाठबळ घेऊन जमीनदार हवा तसा धुमाकूळ घालूं लागले, तर त्याचा रयतेला प्रतिकार करतां येणार नाही अशी शक्यता येणे साहजिक होतें. परंतु शेतकऱ्यांचे जे सोळाशे प्रतिनिधी तेथे जमले होते, त्यांच्या मनांत यत्किंचित् देखील संदेह नव्हता. निदान तो दिसून तरी आला नाही. ह्या परिपदंत मीहि भाषण केलें. १४४ कलमाचा त्या भाषणामुळें माझ्याकडून भंग झाला किंवा काय याची मला कल्पना नाही.

नंतर वडिलांना व इतर मंडळींना उतरवून घेण्यासाठी मी तसाच स्टेशनवर गेलों. गाडीला उशीर झाला होता म्हणून मडळी स्टेशनवर उतरतांच भोंवतालच्या खेड्यांतील शेतकऱ्यांची व शहरच्या लोकांची एक सयुक्त सभा भरणार होती, तिकडे मी निघून गेलो. रात्री आठ वाजल्यानंतर कमला व मी घराकडे परत फिरलों. श्रमामुळें आम्ही अगदी थकून गेलों होतो. वडील घरीं वाट पाहत बसले असतां, ते आल्यापासून त्यांच्याशीं दोन शब्दमुद्दां बोलावयास आपणाला वेळ झाला नाही, पण आतां मोकळेपणीं बोलतां येईल असे मनोराज्य चालू होते. इतक्यांत आमच्या घराजवळच आमची मोटर थांबविण्यांत आली व मला पकडून यमुनेच्या पलीकडे, माझ्या पूर्वीच्या नैनी तुरुगांतील बराकीत नेण्यात आलें. ह्या नवीन घटनेची बातमी वाट पाहत बसलेल्या कुटुंबांतील मंडळींना देण्यासाठी कमला एकटीच आनंदभवनाकडे चालती झाली आणि इकडे नवाच्या ठोक्याबरोबर नैनी तुरुगाच्या भव्य प्रवेशदारांत मी पाऊल टाकले.

संयुक्त प्रांतांतील करबंदीचा लढा

आठ दिवसांच्या गॅरहजेरीनंतर नैनी तुरुगांत मी पुन' दाखल झालों. सध्यद महंमद, रणजित पंडित व नर्मदाप्रसाद हे पूर्वीच्याच जुन्या बराकीत होते. तेथेंच मला ठेवण्यात आलें. त्यानंतर कांहीं दिवसांनी तुरुगांतच माझी चौकशी मुरू झाली. अलाहाबाद येथील भाषणांत आलेल्या अनेक मुद्द्यांबद्दल माझ्यावर बरेच आरोप ठेवण्यांत आले होते मी बचाव केला नाही. १०८ अ कलमाखाली राजद्रोहाबद्दल मला १८ महिने सक्तमजुरी व पांचशें रुपये दंड अशी शिक्षा झाली. मिश्रच्या कायद्यान्वये सहा महिने व १०० रुपये दंड व १९३० च्या सहाव्या वट-हुकुमाप्रमाणें सहा महिने व १०० रुपये दंड अशा शिक्षा देण्यांत आल्या. म्हणजे एकदर दोन वर्षे सक्तमजुरी व त्याच्या भरीला दंड न दिल्यास पांच महिने शिक्षा मिळाली. ही माझी तुरुगातील पांचवी खेप.

माझ्या अटकेमुळें कायदेभंगाची तीव्रता काहीं काळ अधिक वाढली. अधिक उत्साहानें व नेटाने चळवळीचे काम होऊ लागलें. त्याला वडीलच कारण होते. माझ्या अटकेची बातमी कमलाने त्यांना सांगितली तेव्हां त्यांच्या मनाला जरा धक्काच बसला. परंतु ताबडतोब त्यांनीं मन सांवरले व यापुढें आजारी राहावयाचें नाहीं असा निश्चय आपल्यापुढील टेंबलावर मूट आपटून त्यांनीं व्यक्त केला. आजारी न पडता पुरुषार्थाला साजेसें काम करण्याचा त्यांनीं निर्धार केला खरा, पण त्यांच्या शरीरांत घर करून राहिलेले दुखणें त्यामुळें उन्मूलन होणें शक्य नव्हतें. तथापि कांहीं दिवस त्यांच्या प्रकृतीत आश्चर्य वाटण्यासारखी सुधारणा दिसून आली. येरवड्याहून आल्यापामून त्यांच्या धुकीतून रक्त पडत असे तें हा निश्चय झाल्यावर एकाएकीं बद झालें. वडिलानाहि त्यामुळें आनंद होऊन भेटीच्या वेळी त्यांनीं या गोष्टीचा माझ्यापार्शी थोड्या अभिमानानेच उल्लेख केला. परंतु दुदैव असें कीं, कांहीं दिवसानंतर रक्त अधिक प्रमाणात पडू लागले. दरम्यानच्या काळांत पूर्वीच्याच नेटाने त्यांनीं काम मुरू केलें होते, त्यामुळें चळवळीला नवीन हुरूप आला. माझ्या भाषणांतील आक्षेपांहि भाग सर्व देशभर जाहीर रीतीनें वाचून दाखविण्यासाठीं त्यांनीं एक दिवस मुकुर केला. (त्या दिवशीं माझा वाढदिवस येत होता.) त्या प्रसर्गां अनेक ठिकाणीं लाठीमार झाले, मिरवणुकी व सभा जबरदस्तीनें उधळून

लावण्यांत आल्या, व सुमारे पांच हजार लोकांना अटक करण्यात आली. माझा त्या वर्षीचा वाढदिवस अशा विलक्षण रीतीने साजरा झाला !

वडिलांची प्रकृति दतकी अशक्त झाली असता त्यांनी अशा जबाबदारीची कामे अगावर घ्यावीत व इतकें अग मोडून काम करावें हें मला रास्त दिसेना. पण हिंदुस्थानांत कोठेहि ते असले, तरी चळवळीत चढउतार झाल्याबरोबर त्यांना लक्ष घालावेसे वाटणार व लोकहि सल्लामसलत घेण्यासाठी त्यांच्याकडे येत राहणार हे मी ओळखून होतो. तेव्हां त्यांनी रंगून, सिंगापूर, डच इडीज इकडच्या बाजूला समुद्रप्रवास करून यावे असें मी सूचविले, व त्यांनाहि ती कल्पना पसत पडली. एक डॉक्टर सोबतीला घ्यावयाचा असेंहि मुफर झालें. प्रवासाला निघावयाचें म्हणून ते कलकत्त्यापर्यंत गेलेदेखील; पण तेथे प्रकृतीत अधिकच विघाड झाल्याकारणानें कलकत्त्याच्या उपनगरांत त्यांनी मुक्काम केला. लवकरच कुटुंबांतील माणसेंहि त्यांना जाऊन मिळाली. कमला तेवढी अलाहाबादेलाच काँग्रेसचे काम करीत राहिली होती.

करबंदीच्या चळवळीसंबंधी माझा उद्योग सुरू होता म्हणूनच मला पकडण्याची त्वरा करण्यांत आली असावी. पण किसान-प्रतिनिधी अलाहाबादेत असतांना परिषद सपत्याबरोबर त्याच दिवशीं मला पकडण्यांत आल्यामुळे करबंदीच्या चळवळीला जितका जोर चढला तितका जोर मी बाहेर राहूनहि कदाचित् चढला नसता. माझ्या शिक्षेमुळे त्यांचा उत्साह द्विगुणित झाला व परिषदेत मजूर झालेले ठराव त्यांनी खेडोपार्डी नेऊन पोचविले. एक दोन दिवसांच्या आंत करबंदीची चळवळ सुरू झाल्याचे वृत्त सबध जित्हाभर पसरून सगळीकडून मोठ्या आनंदानें चळवळीला पाठवळ मिळू लागलें.

त्या वेळीं दळणवळणाची अडचण आम्हांला फार भासत असे. आम्ही काय करीत आहो व लोकांनीं काय केले पाहिजे हें त्यांना कळविण्याचें कांहींच साधन हातीं नव्हतें. सरकार रसातळला पोंचवील या धास्तीनें वृत्तपत्रें आमच्या बातम्या देत नसत. हस्तपत्रकें व सूचना छापण्यास छापखाने कवूल होत नसत. पत्रें व तारा गडप तरी होत अगर त्यातील मजकुरांत छाटाछाट तरी होई. विश्वसनीय मार्ग म्हणजे सदेश देऊन हलकारे पाठविणें हा. पण त्यांनाहि कधी कधी अटक करीत. शिवाय हा पद्धति खर्चाची होती व तिच्यासाठी बरीच सघटनाहि करावी लागत असे. तशी सघटना करण्यांत थोडेंफार यश येऊन मुख्य ठिकाण व इतर केंद्रे यांत दळणवळण एकसारखें चालू राहिले होते. शहरांत बातमी पसरवणें फारसे कठीण नव्हतें. पुष्कळ शहरांतून अनधिकृत बातमीपत्रे सायकलोस्टाइलवर छापून वाटण्यांत येत व त्यांना मागणीहि बरीच असे. जाहीर सूचना ढोल वाजवून दिल्या जात. पण ढोलक्याला बहुधा तुरुंगांत जावें लागे. पण तुरुंगांत जावयाची

तयारी असल्यावर अटकेची भीति वाटण्याचे कारण काय ? जासुदांमार्फत खेड्यांशी पोच ठेवण्याचा प्रयत्न केला, पण तो नीट जमला नाही. त्यामुळे आमचे भादेश खेडोपाडी जाऊन पोचण्यास बराच अवधि लागे.

पण अलाहाबादच्या किसान परिपदेमुळे ही एक अडचण दूर झाली. जिल्ह्यांतील बहुतेक मुख्य मुख्य खेड्यांतून प्रतिनिधी आलेले होते. त्यामुळे, चळवळी-संबंधीचे ठराव व माझ्या अटकेची बातमी परत फिरतांना त्यांनी आपल्या मुडाशांत बांधून नेली, व ही सोळाशे तोडे करवदीचा सदेश सांगत फिरू लागल्याकारणाने चातावरणांत उसाह खेळू लागला. अशा प्रकारे सुरुवातीच्या कामांत यश येणार हे निश्चित झाले. प्रारंभी शेतकरी खंड देण्याचे नाकारणार आणि दमदाटी झाली नाही तर शेवटपर्यंत ते मुळांच खड भरणार नाहीत याविषयीहि शका नव्हती पण सरकारच्या व जमीनदारांच्या अन्यायचारापुढे व दडपशाहीपुढे मात्र ते किती वेळ टिकाव धरतील, ते सांगणे कठीण होते.

करबंदीच्या बाबतीत जमीनदार व शेतकरी या दोघांनाहि विनंति करण्यांत आली होती. शास्त्रार्थ पाहिला तर या विनंतीच्या ठरावात वर्गकलह नव्हता. पण प्रत्यक्ष व्यवहार असा झाला की बहुतेक जमीनदारांनी चुकता कर भरला. राष्ट्रीय चळवळीबद्दल आस्था वाढवण्याच्या जमीनदारांनी मुद्दां सारा दिला ! त्यांच्यावर खूपच दडपण आणण्यात आले, आणि त्याचे नुकसानहि अधिक झाले असते. कुळे मात्र ठाम राहिली व आमच्या चळवळीला आपोआपच खडबदांचे स्वरूप प्राप्त झाले. अलाहाबाद जिल्ह्यांतील ही साथ काहीं इतर जिल्ह्यातहि पसरली. पुष्कळ जिल्ह्यात करवदी जाहीर न होतांच कुळांनी खड थकवला. बाजारमदीमुळे कित्येकांच्या अर्गी खड देण्याचे मुळां त्राणच उरले नव्हते. गोष्ट अशा घडली की कुळांची ही बडखोरी दडपून टाकण्याचा प्रयत्न सरकार अगर जमीनदार यांच्यापैकी कोणाहि कित्येक महिन्यापर्यंत केला नाही. एकीकडे राजकीय लढा व दुसरीकडे आर्थिक मर्दा यांच्या कंठीत सरकार गवसले होते. परिस्थितीचे अचूक निदान सरकारला त्या काळी झालेले नव्हते. या दोन वावटळी एकठांय होऊन त्यांतून शेतकरी बडाची तिसरी वावटळ उपस्थित होते की काय अशी धास्ती सरकारला एकसारखी वाटत होती, आणि लडन येथे मडलाकार परिषद मुरू होती अशा वेळी हिंदुस्थानात अधिक धामधूम माजवण्याचा व आपल्या सोटेशाहांचे अधिक प्रदर्शन करण्याचा सरकारचा इरादाहि नव्हता.

करबंदीच्या चळवळीमुळे संयुक्त प्रांतापुरता तरी एक महत्त्वाचा परिणाम घडून आला. आमच्या लढ्याचे केंद्रस्थान शहरांतून उठून खेड्यांत गेले व त्यामुळे आमच्या लढ्याला खतपाणी मिळून त्याची पाळेमुळे अधिक फैलावली व बळावली. आमचे 'नागर' देशबांधव कंटाळून दमून गेले होते, आमचे मध्यवर्गीय कार्यकर्तेहि निरुसाही दिसू लागले होते; पण संयुक्त प्रांतांतील चळवळीचा बोज पूर्वीप्रमाणेच

कायम राहिला, थोडा वाढलाच म्हणाना. इतर प्रांतांतील चळवळीच्या रोपट्यांची फेरलावणी इतक्या प्रमाणांत झाली नाही, शहरी स्वरूपाऐवजी खेडवळ व राजकीय स्वरूपाऐवजी आर्थिक स्वरूप चळवळीला इतर प्रांतांत न आल्यामुळे चळवळीवर शहरांचेच प्रभुत्व कायम राहून मध्यमवर्गीयांचा आळस तिलाहि बाधू लागला. चळवळीत एकसारखी गाजत राहिलेली एवढी मुंबई, पण तेथील कार्याला देखील शिळेपणा येऊ लागला. कायद्यांचा उपमर्द तेथे व इतरत्र सुरू होता; लोक तुरुगांत जात होते; पण त्यांत एक प्रकारची कृत्रिमता आली होती; त्यांतील ओज नष्ट झाले होते. जनतेतील क्रांतिवृत्ति फार वेळपर्यंत इतकी चढ ठेवणे अशक्य असल्यामुळे जे झाले ते स्वाभाविकच होतें. क्रान्तिकारक वृत्तीची भरती कांहीं दिवसपर्यंतच टिकते; पण कायदेभगाचे वैशिष्ट्य हे की तो ही वृत्ति महिनेन् महिने टिकवून धरतो व नंतरहि अमर्याद काळापर्यंत अल्प प्रमाणांत ती दृग्गोचर होत राहते.

दडपशाहीचा रूढ अधिक झपाट्यानें फिरू लागला. इतके दिवस काँग्रेस-कमिठ्या व युवक सघ चालू राहिले हेच आश्चर्य. आतां त्यांना बेकायदा ठरवून जमीनदोस्त करण्यांत आले. राजवद्यांना जाच होऊ लागला. सुटका होते न होते तो लोकांनीं पण. तुरुगांत यावे ही गोष्ट सरकारच्या मनात डोचत होती. शिक्षा लावूनहि लोक नमत नाहीत ह्या अनुभवानें सरकारचा स्वाभिमान दुखावला. सन १९३० च्या नोव्हेंबर-डिसेंबरच्या सुमाराला संयुक्त प्रांतांतील कांहीं राजवद्यांना फटकें मारण्यांत आले. आतां अशा व याहूनहि दुःखद गोष्टी आमच्या अगवळणीं पडल्या आहेत. पण त्या वेळीं फटक्यांची बातमी नैनी तुरुगांत आम्हांला कळली, तेव्हां आमचे मन भडकून गेले. अगदीं नाटाळ कैद्यांनासुद्धां फटक्यांची शिक्षा देणें अनिष्ट आहे असे मला वाटतें. त्यातून कोवळ्या भावनाक्षम तरुणाना शिस्तीचे निमित्त पुढें करून फटकें मारणे हा तर शुद्ध रानटीपणा आहे. आम्ही चौघांनीं सरकारला लिहून कळाविले व कांहींच उत्तर मिळत नाहीसे पाहून शिक्षेविषयीचा आमचा निषेध व दुःखिताबद्दलची सहानुभूति व्यक्त करण्यासाठीं बहात्तर तास उपवास करण्याचा आम्ही संकल्प कला. इतर उपवासांच्या मानानें हा उपवास म्हणजे कांहींच नव्हे. पण मी पूर्वी चौघीस तासांहून अधिक काळ क्वचित्तच उपवास केलेला असल्यामुळे हा प्रसंग कसा काय निभावून जातो याची मला चिंताच वाटत होती.

पण फारसा त्रास न होतां उपवास पार पडला, व उपवास म्हणजे कांहीं भयकर अवघड प्रकरण नव्हे हे कळल्यामुळे जरा बरे वाटले. उपवासाच्या दिवसांतसुद्धां धांवणे वगैरे माझे व्यायामाचे प्रकार मी वेळ्यासारखे चालू ठेविले होते. तेवढ्या अवधीत आमचे प्रत्येकाचे वजन सात आठ पौंडांनीं घटले. नैनीच्या तुरुगात धाल्यापासून अगोदरच प्रत्येकाचे पधरा ते पचवीस पौंड वजन उतरले होते, त्यांत ही नवी भर पडली.

फटक्यांच्या शिक्षेमुळे संयुक्त प्रांतांत तुरुंगाबाहेरहि बरीच खळबळ उडाली. मला

गाटते की त्याचा परिणाम होऊन असल्या शिक्षा यापुढे करण्यांत येऊ नयेत, असा गतिक सरकारचा फतवा निघाला. पण तो हुकुम तेवढ्याचपुरता होता. यानंतर एक वर्ष उलटते न उलटते तों आमच्या प्रांतांत व इतर ठिकाणी फटक्यांच्या शिक्षा र्हा देण्यांत येऊ लागल्या.

असले प्रसंग सोडले, तर तुरुंगांतील आमचे आयुष्य सुरळीतपणे चालले होते. हवाळ्यात अलाहाबादचो हवाहि फार सुंदर असते. रणजित पंडित आमच्या बराकींत गला हा सुयोग म्हटला पाहिजे. कारण त्याला माळीकामाची बरीच माहिती होती, यामुळे स्मशानभूमीप्रमाणे दिसणारे आमचे आवार थोड्याच दिवसांत रंगावेरगी फुलांनी भरून गेले. त्या चिंचोळ्या जागेत त्याने एक गोल्फची जागाहि थाटून देली !

नैनीच्या तुरुंगांत असतांना डोक्यावरून विमाने जाऊ लागली की फार आनंद गाटे. पश्चिम व पूर्व गोलार्धांना जोडणारे आकाशमार्ग आहेत. या मार्गावर गलाहावाद येथे एक विमानांचा तळ आहे. ऑस्ट्रेलिया, जावा व फ्रेंच इंडोचायना गा देशांना जाणारी अजस्र विमाने आमच्या अगदी डोक्यावरून जात बटेव्हियाला गणारी व तिकडून येणारी डच विमाने सर्वांत भव्य दिसत. बरोबर वेळ साधली तर हवाळ्याच्या दिवसांत मोठ्या पहाटे अधारांत तारे चमचमत असतांच एकाडे विमान गातांना दिसं. विमानावर दिव्यांचा झगझगाट दिसून येई व त्याच्या दोन्ही टोकांना प्रल दिवे लावलेले असत. अधाराच्या पटावरून अशा प्रकारे सरकत जाणाऱ्या वेमानाचे दृश्य मोठे मनोरम भासत असे.

दुसऱ्या कोणत्या तरी तुरुंगांतून पंडित मालवीयाना नैनी येथे आणण्यांत गले होते. त्यांची जागा पृथक् असली, तरी त्यांची दररोज गांठभेट होई. ते गतिशय उत्साही व जगात वावरतांना तरुणमुलभ होशाने वागत असल्यामुळे त्यांचा ग्वास फार आनंददायक झाला. रणजितच्या मदतीने त्यांनी जर्मन शिकण्यासहि गारंभ केला होता. त्याची धारणाशक्ति उत्तम प्रकारची होती. फटक्यांच्या शिकेची गातमी आम्हाला कळली, तेव्हा ते नैनी येथेच होते. बातमी ऐकल्यावर राग येऊन यानी प्रांताच्या ग्गामा गव्हर्नरला पत्र लिहिले. तुरुंगांतील थडी त्यांना सोसवना. लवकरच आजार पडले. पुढे आजार इतका गभीर झाला, की त्यांना शहरांतील ग्गालयात न्यावे लागले तेथूनच त्यांची मुदत भरण्यापूर्वी सुटका झाली

१ जानेवारी १९३१ रोजी कमलाला पकडल्याची बातमी आम्हाला समजली. गापले इतके सहकारी तुरुंगांत गेले त्यांच्या मागोमाग आपणहि गेले पाहिजे अशी तेला तळमळ लागून राहिली होती. तिला, माझ्या बहिणींना व इतर स्त्रियांना त्या रूष असत्या तर कव्हांच तुरुंग दिसला असता. पण आता तिची डन्ड्या पूर्ण झाली. कडल्यावर तिला आनंद झाला असेल; पण तिची प्रकृति नाजुक आहे, तुरुंगवासामुळे ती बिघडेल अशी भीतीहि मला वाटली.

अटक झाल्यावर तिचा सदेश मिळवा म्हणून एका बातमीदाराने तिला विनंती केली असता तिच्या तोंडून सदेशाचे जे शब्द अगदी सहजासहजी बाहेर पडले, त्यांवरून तिचा स्वभाव उत्तम प्रकारे कळून येतो: “माझ्या पतीच्या पावलावर पाऊल टाकण्याची मला सधि मिळाली, ह्याबद्दल मला निरतिशय आनंद व अभिमान वाटतो. जनता आपला हा झेडा सदैव फडकत ठेवील अशी मला आशा आहे.” पूर्वविचारानंतर तिने सदेश दिला असता, तर कदाचित् अगदी हेच शब्द तिने उच्चारिले नसते. कारण पुरुषांच्या दास्यांतून स्त्रियांचे विमोचन करणाऱ्या स्त्रियांच्या आपण अग्रणी आहो असे ती स्वतःला समजत असे. पण त्या क्षणी पुरुषांच्या अरेरावीचे भान न राहून तिच्या हाडीमाशी खिळलेली हिंदु पत्नीची मनोवृत्ति प्रकट झाली असावी.

वडील कलकत्त्याला आजारीच होते. पण कमलच्या अटकेची व शिक्षेची बातमी ऐकून त्यांचे मन व्यथित झाले आणि त्यांनी अलाहाबादला परत यावयाचे निश्चित केले. १२ जानेवारी रोजी ते मला नैनी येथे भेटण्यासाठी आले. त्यांना दोन महिन्यांपूर्वी मी पाहिले होते. या खेपेला त्यांना पाहिल्याबरोबर मी दचकलोच; पण माझ्या मनांतील भाव मी मोठ्या प्रयासाने छपवून ठेवले. माझ्या मनांत उत्पन्न झालेल्या काळजीची त्यांना कांहींच कल्पना आली नसावी. त्यांच्या चेहऱ्यावर सूज आली होती, पण ती तात्पुरती कांहीं कारणामुळे आली आहे असा त्यांचा समज झालेला दिसला.

त्यांचा तो सुजलेला चेहरा माझ्या डोळ्यांपुढून जातां जाईना. ते असे कधीच दिसत नसत. त्यांच्या प्रकृतीसवधी खरी चिंता अशी त्या वेळी प्रथमच माझ्या मनात आली. कारण त्यांचे नांव उच्चारले की उत्तम प्रकृति व दणकट शरीर हीच नेहमी डोळ्यांसमोर यावयाची. ते आणि मृत्यु ही जोडीच असंभाव्य वाटे. मृत्यूच्या कल्पनेची ते टर उडवीत, व मी आणखी खूप वर्षे जगणार आहे, असे आम्हांला सांगत असत. अलीकडे मात्र एकादा मित्र गमावला की एकाकीपणाचा विचार त्यांच्या मनांत डोकावे. अपरिचित जगांत आपण एकटेच उरलो आहो असे वाटून शेवटच्या क्षणाची कल्पना त्यांच्या मनांत लहूरून जात असावी. पण लवकरच त्यांच्या उस्ताहाला भरती आली, की हे विचार धुवून जात. त्यांच्या संपन्न व्यक्तिमत्त्वाची व सर्वकष प्रेमाची आम्हां कुटुंबांतील मंडळींना इतकी रावय झाली होती की ते गेल्यावर जग कसे दिसेल याची कल्पनाहि आम्हांला असह्य होत असे.

त्यांचा चेहरा पाहून मनाला विलक्षण हुरहुर वाटू लागली व डोक्यांत भलभलते विचार येऊ लागले. पण सकट फार लवकर येईल असे मला वाटले नाही. कां कोणाला टाऊक, पण माझीहि प्रकृति त्या वेळी बिघडली होती.

मठलाकार परिपद सप्त आली होती. शेवटच्या अक्काच्या वेळी जे

मित्रभावाचें प्रदर्शन मांडण्यांत आलें, तें मोठें मजेशीर होतें. ती मित्रभावाची संपादणी पाहून केवळ गमत वाटली नाही, मनांत तिटकारा देखील उत्पन्न झाल्. तीं सर्व भाषणें आणि त्या सर्व चर्चा पोकळ व फोल आहेत असा विचार डोवयांत आला. देश भोषण दिव्यांतून जात असता व आमचे देशबांधव व भगिनी आपल्या पराक्रमाची शर्थ करीत असता वस्तुस्थितीकडे काणाडोळा करून आमच्याचपैकी काहीं देशबांधव विपक्षीयाना आपल्या नैतिक पाठिंबा देत आहेत, ही एकच गोष्ट ढळढळीतपणे दिसत होती. राष्ट्रीय भावनेच्या फसव्या पाघरुणाखालीं वस्तुतः भिन्न भिन्न अशा आर्थिक सवधाचे झगडे सुरू आहेत व मोठमोठे वतनदार राष्ट्रीयत्वाचें नांव पुढें करून वस्तुतः आपलीं वतनें कायम राहावीं म्हणून प्रयत्न करीत आहेत ही गोष्ट आमहाला आतां अधिक स्पष्टपणे दिसू लागली. या बड्या धेडांची मजलस म्हणजेच मडलाकार परिपद. त्यापैकीं कित्येकांनीं चळवळीला विरोध केला होता. काहीं जण तीरावर उभे राहून ओरडत होते कीं, “तटस्थपणा म्हणजेच सहकार्य.” परंतु लंडनमधून खूण झाल्याबरोबर त्यांचा तटस्थपणा एकाएकीं मावळला व स्वतःच्या हितसंबधाचे उबोले रक्षण करण्यासाठीं व पुढे टाकण्यांत येणाऱ्या तुकड्यांपैकीं एकादा तुकडा उचलण्यास मिळाला तर पाहावा म्हणून त्यांची धांवपळ सुरू झाली. काँग्रेस अधिकाधिक जहाल बनत चालली असून जनतेची छाप तिच्यावर जास्त प्रमाणांत पडत चालली आहे ह्या जाणांवेमुळें तर बड्या धेडांची सघटना अधिक तत्परतेनें होऊ लागली. सहजप्रवृत्तीनेच त्यांना कळून चुकलें, कीं हिंदुस्थानांत जर मूलग्राही स्वरूपाचे फेरबदल घडून आले, तर जनतेच्या हातीं अधिकार जाऊन, निदान पक्षीं जनतेला वर्चस्व प्राप्त होईल व मग खालचे वर्ग ओघानेंच सामाजिक पुनर्घटनचा आग्रह धरतील आणि आपल्या हितसंबधांना धोका उत्पन्न होईल. ह्या भयकर दृश्याचा विचार मनांत येतांच भांडवलदार वर्ग मार्गे सरला व कोणतीहि मूलग्राही राजकीय सुधारणा होऊ लागली, तर ती हाणून पाडण्याचे प्रयत्न करावयाचे असा मनसुबा ते रचूं लागले. परिस्थितीचें नियंत्रण करण्यासाठीं व सध्यांची सामाजिक घटना व हितसंबध सुरक्षित राखण्यासाठीं ब्रिटिशांनीं येथें रहावें असें त्यांचें मत होतें. साम्राज्यान्तर्गत स्वराज्याचा आग्रह धरण्याचें मुख्य कारण हेंच. ब्रिटिशांबरोबर तडजोड व्हावयाची असल तर ब्रिटिश सैन्य ताबडतोब परत नेण्यांत यावें व हिंदी सैन्यावर हिंदी लोकसत्तेचा अधिकार सुरू व्हावा असा हट्ट मीं धरला, म्हणून एक प्रसिद्ध प्रागतिक पुढारी माझ्यावर फार गरम झाले होते. ब्रिटिश सरकारनें माझे हे लाड पुरविण्याचें कबूल केलें तरीहि आपण ह्या योजनेला शक्य तितका विरोध करू असें सांगण्यापर्यंत त्याची मजल गेली. राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या दृष्टीनें अत्यंत आवश्यक अशा ह्या गोष्टीला त्यांनीं विरोध केला याचें कारण वर्तमान परिस्थितीत ती प्राप्त होणें त्यांना असाध्य वाटत होते म्हणून नव्हे, तर अनिष्ट वाटत होतें म्हणून. परचक्राची भीति मनाला भेडसावीत असल्यामुळें ब्रिटिशांनीं

आपलें रक्षण करावें ह्या इच्छेनें ते असें म्हणत असतील असे काहीं जणांना वाटण्याचा सभव आहे. दुसऱ्यानें आपलें रक्षण करावें हा विचारच असा आहे, कीं तो कोणत्याहि तेजस्वी हिंदी माणसाला असह्य व्हावा. पण परचक्राची भीतीहि प्रागतिकांच्या विचारसरणीच्या बुडाशीं नाहीं. हिंदी लोकांच्या हातून, खऱ्या लोकसत्तेच्या हातून, म्हणजे प्रबळ झालेल्या जनतेच्या हातून, वरिष्ठवर्गीयांचें भांडवल सुरक्षित राखण्यासाठीं प्रागतिकांना ब्रिटिश सैन्य हवें आहे.

त्यामुळें मडलाकार परिषदेला गेलेल्या प्रतिनिधींपैकीं फक्त परागतिक व जातिनिष्ठ लोकांनाच नव्हे, तर स्वतःला प्रागतिक व राष्ट्रवादी म्हणविणाऱ्या लोकांनाहि असें दिसून आले कीं ब्रिटिश सरकारची व आपलीं मते बऱ्याच प्रमाणांत जुळण्यासारखी आहेत. स्वातंत्र्याच्या लढ्याकरितां जे तुरुंगात गेले व आम्हांला तुरुंगांत घालणाऱ्यांबरोबर हाताला हात मिळवून ज्यांनीं उभय पक्षांना मान्य असें धोरण आंखता येईल कीं काय याचा ऊहापोह केला, त्या सर्वांनाच राष्ट्रभिमानी म्हणावयाचे असलं, तर राष्ट्रवादाचें क्षेत्र बरेंच विस्तृत करावयास हवें हें उघडच आहे. स्वदेशी चळवळीचा सर्वतोपरी पुरस्कार करणारे व स्वदेशी म्हणजेच स्वराज्य असें सांगून स्वदेशी माल महाग पडला तरी स्वार्थत्यागपूर्वक तोच घ्या असा मतप्रचार करणारे वाक्यर राष्ट्रवादी आमच्या देशांत होतेच. त्यांचें सुदैव असें बलवत्तर कीं त्यांना कोणताच स्वार्थत्याग करावा लागला नाहीं त्यांचा व्यापार व नफा यांच्यांत मात्र स्वदेशीमुळें वाढ झाली कित्येक जणांनीं तुरुंग पाहिला व कित्येकांचीं लाठीमारानें डोकीं फुटलीं; पण हे मात्र आपल्या पेढीवर रुपये-आणे करीत जेव्हा मारून बसले होते ! नंतरच्या काळात राष्ट्रवाद चढाईचा व धोक्याचा होऊ लागला, तसे हे लोक जहालांचा निषेध करू लागले. त्यांची स्वतःची भाषा नरम पडू लागली, व विरोधी पक्षाबरोबर त्यांचें सगनमत सुरू झालें.

मडलाकार परिषदेंत काय घडत होतें, याचा आम्हीं खरोखरी विचार अथवा कदर केली नाहीं. परिषद भरली होती शेकडो कोस दूर, व तिच्यांत चालणारे वादविवाद होते लुटपुट्टीचे आणि निरर्थक. खरा लढा ह्याच देशांतील शहरांतून व खेड्यांतून लढविण्यात येत होता. आम्हांस झटपट यश मिळेल असा भ्रम आमच्या मनाला मुळींच शिवला नाहीं पुढें वाहून ठेवलेल्या सकटपरपरेची आम्हांला पुरेपूर जाणीव होती. परंतु १९३० सालच्या चळवळीमुळें आमच्या ठिकाणीं जो आत्मविश्वास व जी सहनशक्ति उत्पन्न झाली, त्यांच्या बळावरच भविष्यकाळाकडे निर्भय दृष्टीनें पाहणें आम्हांला शक्य होत होते.

त्या सालच्या डिसेंबरांत अगर जानेवारींत घडलेल्या एका प्रसंगांमुळें आमच्या मनाला अत्यंत दुःख झालें. एडिंबरो येथे नामदार शास्त्री याचा सन्मान झाला, त्या वेळीं त्यांनीं आपल्या भाषणांत कायदेभंग वरून तुरुंगांत जाणारांविषयीं तुच्छता प्रदर्शित केली. तें भाषण व तो प्रसंग ह्या दोन्ही गोष्टी आमच्या जिव्हारीं लागल्या.

नामदार शास्त्री यांच्याशी आमचा कितीही मतभेद असला, तरी आमच्या मनांत त्यांच्याबद्दल आदरभाव वसत होता.

रॅम्से मॅकडोनेल्ड ह्यांनी गोलमेज परिषदेचें भरतवाक्य उच्चारतांना नेहमींच्या लकबीप्रमाणे बहुभावाचे शब्द उच्चारले. काँग्रेसनें आपले वक मार्ग सोडून मडलाकार परिषदेच्या आनंद-मंडळांत सामील व्हावें अशा इच्छेचे सूर त्यांच्या भाषणांत ध्वनित झाले होते त्याच वेळीं म्हणजे १९३१ च्या जानेवारींत काँग्रेसच्या वर्किंग कमिटीची बैठक अलाहाबाद येथे भरून तेथें ह्या भाषणाचा व विनंतीचा विचार करण्यांत आला. वडील नुकतेच कलकत्याहून आले होते. ते फार आजारी होते; पण स्वतःला अंधरुणावरून उठण्याची ताकद नसतांही सभासदांनीं आपल्या बिछान्या-भोंवतीं जमून तेथें चर्चा करावी असा त्यांनीं आप्रह धरला. मॅकडोनेल्डच्या भाषणाचा अनुकूल विचार व्हावा अशी सूचना एका सभासदानें केल्याबरोबर वडील खवळून अंधरुणावर उठून बसले, व थ्येय साय होईपर्यंत आपण लढा थांबविणार नाहीं, मग मी एकटा उरलों तरी बेहेत्तर, असें आपलें मत त्यांनीं जाहीर केलें. हा मानसिक ताण सहन न होऊन त्यांचा ताप एकाएकी चढला व शेवटीं डॉक्टरांना भेटिला आलेल्या लोकांना बाजूला काढून लावावे लागलें.

विशेषतः वडिलांच्याच आप्रहामुळें वर्किंग कमिटीने एक सडेतोड ठराव पास केला. पण तो प्रसिद्ध होण्यापूर्वीच सप्रू व नामदार शास्त्री यांच्याकडून, आमच्याबरोबर चर्चा करण्यापूर्वी कोणताहि निर्णय घेऊ नये, अशा आशयाची एक तार येऊन थडकली. ठराव केव्हांच पास झालेला आहे, परंतु आपल्याशी चर्चा होईपर्यंत तो प्रसिद्ध करण्यात येणार नाहीं, असे उत्तरीं कळविण्यांत आलें.

तुरुगाच्या आंत आम्हाला या घटनांचा पत्ता लागला नाही. परंतु कांही तरी शिजत आहे एवढी कुणकुण मात्र लागली व आमचीं मनं जरा अस्वस्थ झालीं. स्वातंत्र्यदिनाची तारीख जवळ येत चालली होती, व स्वातंत्र्यदिनाचा हा पहिला वाढदिवस कसा साजरा होणार या फिकीर्गित आम्ही पडलो होतो. जाहीर सभा भरवून सर्व देशभर हा दिन साजरा करण्यांत आला व स्वतंत्र्यांच्या थ्येयाची आठवण करून देणारा ठराव सगळीकडे पास झाला वृत्तपत्रांचे व छापखान्यांचे सहाय्य नाहीं, पोस्ट व तारखात्यांसारख्या सरकारी खात्यांची तर गोष्टच बोलावयास नको; अशा परिस्थितींत हा दिन साजरा व्हावा हा आश्चर्य करण्यासारखा गोष्ट होती. अनेक ठिकाणीं हुकूम धाव्यावर बसवून सभा भरविण्यांत आल्या होत्या. त्या पोलिसांनीं जबरदस्तीनें उभरळून लावल्या.

२६ जानेवारीला नैनीच्या तुरुगात गत व आगामी वर्षाविषयी विचार करीत आम्ही बसलो होतो. इतक्यांत वडिलांची प्रकृति अचिक विघटली असल्यामुळें मीं तावडतोव घरीं जायें असें मला अकस्मात् सांगण्यांत आलें. अचिक चौकशा केल्यावर असें कळलें कीं, मला सोडून देण्यांत येत आहे. रणजितची सटकाहि माझ्याबरोबरच झाली.

हिंदुस्थानांतील ठिकठिकाणच्या तुरुंगांतून त्या दिवशी सभ्याकार्ळी कित्येक जणांना सोडण्यांत आलें. सुटलेले सर्व लोक वर्किंग कमिटीचे मूळ अंगर बदली सभासद होते. एकत्र जमून परिस्थितीचा विचार करण्याची सवि आम्हांला यावी असा सरकारचा विचार दिसला. म्हणजे त्या दिवशी मी सुटावयाचा हें ठरलेलेंच होतें. वडिलांच्या आजारीपणामुळें कांहीं तास आधीं सुटलो, इतकेच. २६ दिवसांचा तुरुगवास भोगल्यावर कमलर्चाहि त्याच दिवशीं लखनौ-तुरुगांतून सुटका झाली; कारण वर्किंग कमिटीच्या बदली सभासदांपैकींच तीहि एक होती.

वडिलांचा मृत्यु

नेनीच्या तुरुंगांत मला वडील भेटले, त्यानंतर पंधरा दिवसांनी त्यांची ही भेट होत होती. तुरुंगातील भेटोच्या वेळी त्यांच्या सुजलेल्या चेहऱ्याकडे पाहून माझ्या अतःकरणांत चर्रर झाले होते; आतां तर त्यांची स्थिति अधिक बिघडलेली दिसली. त्यांना बोलतांना त्रास होई व त्यांच्या विचारांचाहि गोंधळ उडत असे. पण पूर्वीची इच्छाशक्ति अद्यापि तग धरून होती, तिच्या बळावरच त्यांच्या मनाचे व शरीराचे व्यापार चालले होते.

रणजित व मी आलेले पाहून त्यांना समाधान वाटले. परंतु रणजित हा वकिंग कमिटीचा सभासद असल्यामुळे त्याला एकदोन दिवसांनंतर पुनः तुरुंगांत पाठविण्यात आले ही गोष्ट वडिलांच्या मनाला फार लागलेली दिसली. त्यांनी रणजितचा ध्यास घेतला इतके लोक लांबलां वृत्त आपणाला भेटावयाम येत असता स्वतःचा जावई मात्र दूर रहावा ह्याबद्दल त्यांना खेद वाटत होता. तीन-चार दिवसानंतर डाक्टरांच्या मूचनेवरून प्रातिक सरकारने रणजितला सोडून दिले. २६ जानेवारी रोजी मी मुटलो. तिकडे येरवड्याच्या तुरुंगातून गांधीजींचाहि मुक्तता झाली. त्यांनी अलाहाबादला यावे अशी माझी फार इच्छा होती, व त्यांच्या मुक्ततेची बातमी मी वडिलाना कळविली, तेव्हा त्यांना भेटण्याची वडिलानाहि उत्कठा लागली होती असे दिसून आले. गांधीजींच्या स्वागतार्थ मुंबई येथे प्रचंड सभा भरली होती. ती आटोपून दुसऱ्याच दिवशी गांधीजी मुंबईहून निघाले. ते अलाहाबादला पोचले, तेव्हां बरीच रात्र झाली होती; तरीसुद्धा वडील त्यांच्यासाठी जागे राहिले होते. त्यांना पाहून व त्यांचे चार शब्द ऐकून वडिलाना बरेच समाधान वाटले आणि त्यांच्या आगमनाने आईला देखील पुष्कळ धोर आला.

वकिंग कमिटीचे मूळचे सभासद व बटली सभासद सर्व सुटून आले असून वेंठकीच्या हुकुमाची ते वाट पाहत राहिले होते. वडिलांची भेट घेण्याची पुष्कळांची इच्छा असल्यामुळे अलाहाबादलाच वेंठक भरविण्याचे निश्चित झाले. दोन दिवसांनंतर तीस चार्ल्स सभासद दाखल होऊन आमच्या घराशेजारीच स्वराज्य भवनांत सभा भरली. मधून मधून मीहि सभेला जात होतो. परंतु सभेत भाग घ्यावयाला मन ठिकाणावरच नव्हते. तेथे काय निर्णय ठरला तें मला आता मुळीच आठवत नाही. कायदेभंग चालू ठेवण्याचा निर्णय तेथे झाला असावा.

आलेल्या लोकांत पुष्कळ जुने मित्र व सहकारी होते. तेहि तुरुंगांतून नुकतेच सुटून आले असून लवकरच पुनः तेथे जावे लागेल असा रंग दिसत असल्यामुळे वडिलांची भेट घेऊन त्यांचे अखेरचे दर्शन व अखेरचा निरोप घ्यावा अशी त्यांची मनीषा होती. सकाळ-संध्याकाळ दोन-दोन तीन-तीन जण येत असत. आपल्या जुन्या मित्रांचे स्वागत करण्याकरिता वडील बळेच एका आराम खुर्चीवर बसून राहत. चेहऱ्यावर सूज आल्याकारणाने भावनाविष्कार होणे कठिणच झाले होते. पण मित्रांमागून मित्र आणि सहकाऱ्यांमागून सहकारी अर्शा रीघ लागली, की ओळखीची चमक त्यांच्या डोळ्यांत दिसू लागे, व डोकें किंचित् अवनम्र होऊन नमस्कारासाठी हात जुळले जात. फारसे बोलतां येत नसले, तरी एकाद दुसरा शब्द ते बोलत. तशाहि स्थितींत त्यांची विनोद वृत्ति मावळली नाही. एकाद्या घायाळ व मरणोमुन्व झालेल्या सिंहाप्रमाणे वडील तेथे पडून राहत. तथापि त्या वनराजाची ऐट व ऐश्वर्य नष्ट झालेले नव्हते. त्यांच्याकडे पाहिले, की त्यांच्या डोक्यांत कोणते विचार चालले असतील, की आतां त्यांना आमच्या कार्याबद्दल गोडी वाटेनाशी झाली असेल वगैरे प्रश्न माझ्या मनात येत. हातांतून सुटून जाऊ पाहणाऱ्या वस्तुजातावर आपली पकड कायम राखण्यासाठी त्यांच्या मनाची प्रबळ धडपड चालली आहे हे स्पष्ट दिसत होते. अगदी अखेरपर्यंत हा झगडा चालू राहिला, आणि त्यांत त्यांनी माघार घेतली नाही. केव्हां केव्हां ते आमच्याशी अत्यंत सुसगतपणे बोलत. पुढे त्यांचा घसा धरत्यामुळे शब्दोच्चार करणे अवघड झाले तेव्हां आपले म्हणणे ते लिहून दाखवू लागले.

अगदी शेजारीच वर्किंग कमिटीची बैठक चालू होती. पण त्याविषयी त्यांनी जवळजवळ मुळीच आस्था दाखविली नाही. हीच बैठक पंधरा दिवसांपूर्वी चालू असती, तर त्यांचे सारें लक्ष तिकडे लागून राहिले असतें; पण असल्या गोष्टींपासून आपण आतां फार दूर चाललो आहो असे त्यांना वाटत होते. “महात्माजी, मी आतां लवकरच जाणार, येथे राहून स्वराज्य मिळालेले पाहण्याचें माझ्या नशिबी नाही. पण स्वराज्याचा लढा तुम्हीं जिंकला आहे. ते थोडक्याच दिवसांत तुमच्या पदरांत पडेल हें निश्चित.” असे ते गांधीजींपाशी म्हणाले होते.

ठिकठिकाणच्या शहरांतून आलेले लोक निघून गेले. अगदी थोडे जिवलग मित्र, आप्तमंडळी व वडिलांच्या दाट स्नेहांतले असे तीन डॉक्टर, अन्सारी, बिधनचंद्र रॉय व जीवराज मेहता एवढीच मंडळी उरली. ४ फेब्रुवारी रोजी त्यांच्य प्रकृतींत जरा सुधारणा दिसली; तेव्हां क्ष-किरणांच्या विशिष्ट उपचाराची सोष्ट लखनौला होती तेथे त्यांना हलवावे असे ठरून आम्हीं त्यांना मोटरीने लखनौल घेऊन गेलो. गांधीजी वगैरे मंडळी मोटरीने मागून येत होती. मोटर अगर्द बेताने हाकली, तरीहि वडिलांना फार थकवा आला. दुसऱ्या दिवशी प्रवासाचा शीण गोलासा दिसला खरा, पण इतर लक्षणें दिसू लागली ती जरा चिंताजनकच होती

दुसऱ्या दिवशीं म्हणजे ६ फेब्रुवारी रोजीं पहाटे मी त्यांच्याजवळ बसलों होतों. सबंध रात्र त्यांची तगमग सुरू होती. पण एकाएकीं त्याची मुद्रा शांत झाली, चेहऱ्यावरील धडपडीच्या ऊर्मीं निमाट्या. त्यांना झोंप लागली असेल अशी कल्पना होऊन मला हायसें वाटले. परंतु आईने बरोबर ताडलें व तिनें हुंदका दिला. अशानें त्यांची झोंप मोडेल, आपले रडें आवर म्हणून मी तिला विनविलें. पण त्यांची ती अखेरची चिरनिद्रा होती; त्यांतून जाग कोटून येणार !

त्याच दिवशीं त्यांचा मत देह आम्हीं मोटरींतून अलाहाबादेस घेऊन आलों. मी मोटरींत बसलों होतो आणि रणजित मोटर हाकीत होता. वडिलांचा खास आवडता नोकर हरि त्याच मोटरींत होता. आईची व गांधीजीची मोटर मागोमाग येत होती. सर्व दिवसभर माझे डोकें सुद झालें होतें. काय घडले त्याची नीटशी कल्पनाहि मला आली नाही, आणि लोकसमुदायाच्या खेचाखेंचीमुळें व गोष्टीमागून गोष्टी घडत असल्यामुळे विचार करण्यास वेळहि मिळाला नाही. त्यांच्या शवाभोंवतीं राष्ट्रीय निशाण लपेटलेले होते. मोटरीवरहि एक भलें मोठे निशाण फडकत होतें. अलाहाबादेला आलो, तेव्हां त्यांच्या मृत देहाचा सत्कार करण्यासाठीं लक्षावधि लोक जमा झाले. घरी थोंडसे धार्मिक विधि उरकण्यात आल्यावर गगेच्या तीराकडे एक अफाट स्मशानयात्रा निघाली. शिशिरकालीन मध्येची सावली गगातीरावर पसरत असतां चित्तेच्या ज्वाळ धडकल्या आणि आम्हाला व लाखों हिंदवासीयांना मोलाचा वाटणारा तो देह भस्मीभूत झाला. डोळे टिपावयास लावील असें छोटेंसें भाषण गांधीजींनीं केल्यावर आम्हीं सर्वजण हळू हळू परत फिरलों. खिन्न व शून्य अतःकरणाने आम्हीं घरीं येत असता आकाशांत तारे चमचमत होते.

आईला व मला हजारो लोकानीं सहानुभूतीचे संदेश पाठविले. लार्ड व लेडी अर्विन यांनींहि मोठा सौजन्यपूर्ण असा संदेश आईकडे धाडला होता. इतक्या अलोट स्नेहभावाचा आणि सहानुभूतीचा वर्षाव झाल्यामुळे आमच्या दुःखाची दाहकता थोडी कमी झाली. पण त्या मकटकालीं गांधीजींचा स्नेहस्निग्ध सहवास मिळाला, म्हणूनच आईचें व आमचें सर्वांचें दुःख हलकें झालें व हृदयाचे घाव भरून निघाले.

वडील आम्हांला सोडून गेले हें मला खरेंच वाटेना. तीन महिन्यांनंतर माझ्या पन्नाला व मुलीला बरोबर घेऊन मी सिलोनमध्ये नुवारा एलिया येथें विश्रांतीसाठीं जाऊन राहिलो होतो. मला ते स्थळ इतकें आवडलें, कीं वडिलांना येथें खासच आराम वाटेल अशी माझ्या मनांत कल्पना आली. ते किती थकून गेले असतील, विश्रांति मिळाली, कीं त्यांना जरा हुपारी येईल, तेव्हां त्यांना इकडे या असें कळवावेंच असें मनाशीं ठरवून मी अलाहाबादेला तार करण्याच्या येतात होतो !

सिलोनहून आम्ही अलाहाबादेला पोचल्यावर मला पोस्टांतून एक पत्र मिळालें. पत्रावर माझाच पत्ता वडिलांच्या हस्ताक्षरांत लिहिलेला होता व किती तरी भिन्न भिन्न पोस्ट कचेऱ्यांचे छाप पाकिटावर उठलेले होते. चकित मनानें मी पाकिट

फोडून पाहतो तों खरोखरी वडिलांनीं लिहिलेलेंच तें पत्र होतें. त्यावरची तारीख मात्र २८ फेब्रुवारी १९२६ अर्शा होती. साडेपांच वर्षांनीं मला ते पत्र मिळालें. १९२५ मध्ये कमला व मी युरोपच्या सफरीवर गेलो तेव्हां वडिलांनीं अहमदाबादेहून तें पत्र लिहिलें होतें. पत्रावर इटालियन लॉड्ड बोटीचा पत्ता होता. आमची थोडी चुकामूक झाली व नंतर अनेक ठिकाणीं तें पत्र हिंडलें. पुढें कोणा तरी डोकेबाज गृहस्थाला ते माझ्याकडे पाठविण्याचा विचार मुचला असावा चमत्कार असा, कीं त्या पत्रांतमुद्दा निरोपादाखल मजकूरच लिहिलेला होता.

दिल्ली-करार

वडिलांनी देह ठेवला, त्याच दिवशी व जवळ जवळ त्याच घटकेला मंडलाकार परिषदेला गेलेले बरेचसे प्रतिनिधी मुंबई बंदरांत येऊन दाखल झाले. शास्त्री व सप्रूथेट अलाहाबादेला आले गांधीजी व वकिंग कमिटीचे कांहीं सभासद तेथें होतेच. आमच्या घरीच खाजगी बैठकी होऊन मंडलाकार परिषदेत काय घडले तें निवेदन करण्यात आले. सुहृदातीलाच एक प्रसंग घडून आला. एडिंबरो येथील भाषणाबद्दल नामदार शास्त्र्यांनी आपण होऊनच खेद प्रदर्शित केला. परिस्थितीचे दडपण नेहमीच आपल्या मनावर पडते व आपल्या “ पुष्पिता वाणी ” चा दरवळ पसरूं लागला, कीं आपल्याला भान राहत नाही, असें त्यांनी सांगितलें.

आम्हाला माहिती नाही अशी एकदेखील महत्त्वाची बातमी प्रतिनिधि महाशयानी सांगितली नाही. पड्याआट कोणतीं कारस्थाने मुरू होती, लॉर्ड 'क्ष' व सर 'झ' खाजगी रीत्या काय बोलत आणि काय करीत यासंबंधी त्यांनी बरीच माहिती आम्हांला दिला मला वाटते की आमचे प्रागतिक मित्र हिंदुस्थानच्या वस्तुस्थितीकडे न पाहता व तीत अनुस्यूत झालेल्या तत्त्वांकडे न पाहतां आपलें सारें लक्ष बडे अधिकारी काय ग्वलयते करतात व काय चकाळ्या पिटतात याकडेच लावीत आलेले आहेत ! अलाहाबाद येथें झालेल्या चर्चेतून काहींसुद्धा निष्पन्न झाले नाही. मंडलाकार परिषद म्हणजे नुसता पाचोळ्य आहे हा आमचा पूर्वग्रह मात्र ठाम झाला. गांधीजींनी व्हाडसरायकडे मुलाखत मागावी व त्यांच्याशीं मोकळेपणाने चर्चा करावी असे कोणी तरी सुचविलें सूचना करणाराचे नाव आता लक्षात नाही. गांधीजींनी पत्र लिहिण्याचें कत्रुल केलें, पण मुलाखतीपासून कांहीं एक निष्पत्ति होईल अशी आशा त्यांच्या मनांत होती असे मला वाटत नाही. पण वाकडी वाट करावी लागली तरी आपल्या विरोधकांना भेटावे व त्यांच्याशीं बोलावे ही पद्धति तत्त्वतः त्यांना मान्य होती. आपली बाजू शमर टक्के खरी आहे अशी त्यांची खात्री असल्यामुळें दुसऱ्या पक्षाची खात्री आपण पटवून देऊ अशी आशा त्यांना वाटे. पण केवळ विरोधकांच्या बुद्धीला आपले म्हणणें पटवायें इतकेंच ध्येय ते डोळ्यांपुढें ठेवीत नसत. अन्तःकरणपालट घडावा, राग व गैरविश्वास याचे अडसर निखळून पडावेत, विरोधकांच्या पोटांत व मनांत रिघावें अशी त्यांची इच्छा असे. असा पालट झाला कीं खात्री पटविणें सोपें होतें; खात्री नच पटली, तर निदान विरोधाचे तणावे ढिले पडतात,

आणि कलहाच्या नांगीचा कांटा झडून जातो, हें गांधीजी जाणून होते. विरोधकांशी संबध आला असतां त्यांनीं अनेकवार विजय मिळविलेला आहे. केवळ व्यक्तिवाच्या जोरावर ते विरोधकांना आपलेसे करीत ही आश्चर्य करण्यासारखी गोष्ट आहे. त्यांच्या व्यक्तिवाच्या प्रभावामुळें हतबल होऊन अनेक टीकाकार व निंदक त्यांचे चाहते बनले. तदनंतर त्यांनीं केलेल्या टीकेंत टवाळीचा लवलेशहि आढळून येत नसे.

आपल्या अगच्या ह्या शक्तीची जाणीव असल्यामुळें, मतभेद असणाऱ्या लोकांना भेटण्यास गांधीजी केव्हांहि तयार असत. पण वैयक्तिक अथवा धुल्लक प्रश्नाच्या बाबतींत व्यक्तीशीं मुकाबला करणें निराळें आणि ब्रिटिश राज्ययंत्रासारख्या विजयी साम्राज्यशाहीच्या प्रतिनिधिभूत व्यवस्थेशीं दोन हात करणें निराळे. ही गोष्ट माहित असल्याकारणानें गांधीजी लॉर्ड अर्विनच्या मुलाखतीला गेले, ते फारशा आशेने गेले नाहीत. इकडे कायदेभगाची चळवळ सुरूच होती; पण वाटाघाटीच्या बातम्या सर्वांच्या तोडीं झाल्यामुळें त्यांतील तीव्रता थोडीशी कमी झाली.

भेटीची व्यवस्था करण्यांत मुळींच दिरंगाई झाली नाही. व्हाइसरॉयबरोबरच्या सभाषणांत तात्पुरत्या तडजोडीविषयीं कांहीं महत्त्वाचें श्लेषें निघालें, तर चर्किंग कमिटीच्या सभसदाना मी बोलावून घेईन असें सांगून गांधीजी दिल्लीला निघून गेले. थोड्याच दिवसांत आम्हांला दिल्लीचे आमत्रण आलें. तीन आठवडे आम्ही तेंथें होतो. दररोज बैठकी भरून लाबलचक आणि कटाळवाण्या चर्चा चालत. गांधीजींनीं व्हाइसरॉयची अनेकवार भेट घेतली. केव्हां केव्हां अगदीं धुल्लक बाबींवर किंवा एकाद दुसऱ्या शब्दावरदेखील मतभेद होऊन वाटाघाटी तडून राहत. कायदेभगाची चळवळ “ तहकूब ” करावी, यांतील तहकूब ह्या शब्दावर असेंच तट्टू अडले. कायदेभग कायमचा बद करणें अथवा त्याचा अजिबात त्याग करणें केव्हांहि शक्य होणार नाही; कारण जनतेच्या हातांत एवढें एकच एक शस्त्र उरलें आहे, असें गांधीजी नेहमींच स्पष्टपणे बोलून दाखवीत; तथापि कायदेभग तहकूब करणें मात्र शक्य होतें. शब्द निर्णायक स्वरूपाचा असावा असा मुद्दा लॉर्ड अर्विन यांनीं माडला; पण तो गांधीजींनीं मान्य केला नाही. सरतेशेवटीं कायदेभग “ पुढें चालविण्यांत येऊ नये ” अशी शब्दरचना मान्य करण्यांत आली. परदेशी कापडावरील व गुट्यावरील निरोधनासबर्धीसुद्धां असाच काथ्याकूट झाला. तडजोडीच्या तात्कालिक मुद्द्यांचा ऊहापोह करण्यांतच आमचा बहुतेक वेळ गेला. मूलभूत तत्वाकडे फारसें लक्ष देण्यांत आलें नाही. या चर्चेमुळें युद्धतहकुबी होऊन मागाहून खऱ्या ऐन प्रश्नावर सभाषण होईल असा आमचा कयास होता.

त्या वेळीं दिल्ली येथें पंचभेळ लोक जमलेले होते. त्यांत परदेशी बातमीदारहि -विशेषतः अमेरिकन-आलेले होते. आमच्या मौनामुळें ते जरा डोक्यांत राख घालीत. गांधी-अर्विन संभाषणाबद्दलची माहिती तुमच्यापेक्षां नव्या दिल्लीच्या सेक्रेटरियट-मधूनच आम्हांला जास्त मिळते असें ते म्हणत आणि तें खरेंच होतें. महात्माजींचे

ग्रह त्या वेळीं उच्चोचे असल्यामुळे बडेबडे पदवीवालेहि त्यांना लवून सलाम करू लागले होते. ज्या लोकांनीं गांधीजी व काँग्रेस ह्यांचा विटाळ मानला व त्यांना शिष्यांची लाखली वाहिली, ते लोक आतां दिलजमाई करण्यासाठीं लगबग करीत असलेले पाहून मोठी मजा वाटे ! काँग्रेसची कमान चढती दिसत होती, तेव्हां भविष्यकाळीं ती तशीच चढती रहाणार नाही कशावरून ? एकंदरीत काँग्रेसशी व तिच्या पुढाऱ्याशी गोडीगुलाबीनें वागावें हीच नीति फायद्याची ठरेल अशी कल्पना होती. एका वर्षानंतर त्यांच्या घोरणात आणखी एकवार बदल होऊन ते काँग्रेस व तिचे कार्यक्रम यांच्याबद्दल तिरस्कार व्यक्त करू लागले व तिचा-आपला कांहीं संबंध नाही असें दर्शविण्याची अहमहमिका त्यांच्यांत सुरू झाली !

नवीन जमान्यांत आपल्याला कदाचित् मानाचे स्थान मिळणार नाही अशी थोडी धास्ती मनांत उत्पन्न होऊन जातिनिष्ठ पुढारीसुद्धां गांधीजीकडे येऊन आपण पुढाकार घ्याल तर तडजोड होण्याला अडचण पडणार नाही अशी आश्वासनें देऊ लागले.

गांधीजी व आम्हीं डॉ. अन्सारी ह्यांच्या घरीं उतरलों होतो. तेथें उच्चनीच सर्व तऱ्हेच्या लोकांची अखंड रांग लागून राहिलेली असे. फुरसत सांपडली की त्यांच्याकडे पाहत बसणें बोधप्रद व मोठें मनोरंजक होते. गेलीं काहीं वर्षे आमचा सबंध शहरातल्या व खेडोपाडींच्या साळ्यामाळ्यांशीं व तुरुंगांतील दरिद्री कैद्यांशींच फक्त येत असे. गांधीजींकडे जे लक्ष्मीपुत्र येत होते, त्यांनीं मनुष्यस्वभावाचा एक निराळाच नमुना आम्हाला दाखवून दिला. जिकडे शक्ति व यश दिसेल, तिकडे वळून ह्मऱ्या चेहऱ्यानें त्याचें स्वागत करावे अशा मोठ्या लवचिक मनुष्यस्वभावाचा तो नमुना होता ! त्यांच्यापैकी पुष्कळजण हिंदुस्थानांतील ब्रिटिश सत्तेचे आधारस्तंभ समजले जात. पण हिंदुस्थानात जी कोणती सत्ता प्रस्थापित होईल, तिचे आधारस्तंभ व्हावयाला ते एका पायावर तयार आहेत हे पाहून कोणाला आनंद वाटणार नाही ?

पुष्कळदा गांधीजींबरोबर मी सकाळीं फिरावयास जात असें. त्यांच्याशीं बोलण्याची आम्हांला तेवढीच एक संधि मिळत होती. फिरण्याच्या वेळींहि केव्हा केव्हां मुलाखत घेण्यासाठीं परदेशचे लोक अथवा एकादा मित्र यावयाचाच. भूत, वर्तमान व विशेषतः भविष्यकालीन अनेक गोष्टींवर आमची चर्चा होत असे. भविष्यकाळच्या काँग्रेसविषयीं गांधीजींची कल्पना ऐकून मी चकितच झालों. माझी समजूत अशी कीं स्वातंत्र्य मिळाल्यावर काँग्रेस मस्था आपोआपच नष्ट होईल. त्यांचे मत असें कीं काँग्रेस पुढेंहि चालू राहावी, मात्र ती एका अटीवर. तिच्या कोणत्याहि सभासदानें सरकारी नोकरी स्वीकारू नये व कोणालाहि नोकरी पत्करावयाची असेल तर त्यानें काँग्रेसमधून अग काढून घ्यावें. अशी शिस्त काँग्रेसनें सभासदांवर जारी करावी. त्यांची योजना सगळींच्या सगळी मला आठवत नाही. परंतु तिच्यांतील आधारभूत कल्पना अशी होती, कीं आपल्या वैराग्यानें व निःस्वार्थीपणानें शासनसंस्थेच्या

कार्यकारी मडळवर व इतर खात्यांवर काँग्रेसला आपली नैतिक छाप पाडतां येईल व त्यांना योग्य मार्गावर राखतां येईल.

ही कल्पना फार विचित्र दिसते. मला तिचा नीटसा उलगाडा होत नाही. व तिच्यासबर्धी मनांत अनेक शका उपस्थित होतात. अशा सस्थेची कल्पना मनानें केली, तरी अशा सस्थेचा देखील दुरुपयोग वरिष्ठ वर्गाना करतां येईल, असें मला वाटते. व्यावहारिक गोष्टी सोडून दिल्या, तर गांधीजींच्या विचाराची बैठक समजून घेण्याच्या कार्मी या योजनेचा थोडासा उपयोग खात्रीनेच होण्यासारखा आहे. आर्ची निश्चित ठरलेल्या कल्पनांप्रमाणे राजकीय व आर्थिक व्यवस्थेची पुनर्घटना करण्यासाठी राजसत्तेचा कबजा घेतां यावा म्हणून पक्षसघटना करण्याची आधुनिक काळांतील जी कल्पना आहे, तिच्या गांधीजी सर्वस्वी विरुद्ध आहेत. आर. एच. टॉने ह्यांच्या शब्दात सागावयाचें तर 'अधिक्रांत अधिक गाजरें, अधिक्रांत अधिक खेचरांना मिळावीत' म्हणून अस्तित्वांत आलेले जे पक्ष आजकाल समाजात दिसतात, तसला पक्ष स्थापन करण्याचीहि गांधीजींची इच्छा नाही.

गांधीजींची लोकसत्तेविषयीची कल्पना आध्यात्मिक आहे हे निःसशय. बहु-संख्या, प्रतिनिधित्व वगैरे नेहमींच्या अर्थानें वापरण्यांत येणाऱ्या कल्पनांशी तिचा सबंध नाही त्यांची लोकशाही, सेवा व त्याग यांवर आधारलेली असून नैतिक दडपण हेंच तिच्या हातचे शस्त्र होय. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या पत्रकांत * त्यांनी लोकसत्तावाद्यांची व्याख्या दिली आहे. मी "जन्मजात लोकसत्तावादी आहे" असें ते म्हणतात. "मानव जातीमधील दरिद्रांतील दरिद्री माणसाशी एकरूप होणे, ते राहतात तसेच आपणहि राहावे अशी तळमळ वाटत असणें व आपली राहणी देखील त्यांच्यासारखी व्हावी म्हणून मनःपूर्वक प्रयत्नहि त्याचबरोबर सुरू ठेवणें, इतक्या गोष्टी केल्यावर स्वतःला लोकसत्तावादी समजण्यास जर हरकत नसेल तर मीहि स्वतःला लोकसत्तावादी म्हणू इच्छितो." नंतर लोकशाहीचें ते विवेचन करतात :

"काँग्रेसला लोकसत्ताक स्वरूपाची व लोकसत्तेच्या बळाची प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे, ती प्रतिवर्षी काँग्रेसला हजर राहणाऱ्या प्रतिनिधींच्या व प्रेक्षकांच्या संख्येमुळें नव्हे, तर तिच्या वाढत्या सेवेमुळें होय. पाश्चात्य लोकशाहीची जळून राख झाली नसेल, पण ती मुर्शीत वितळत पडली आहे हें खास. लोकशाही येथें यशस्वी करून दाखवून लोकशाहीचें खरें शास्त्र पूर्णावस्थेस नेण्याचा मान हिंदवासीयांनाच मिळावा, अशी माझी इच्छा आहे.

"सध्यांच्या लोकशाहीच्या पोटी दोगीपणा व सांवळा गोनधळ हे जन्मास येतात हें निःसशय आहे; पण त्या गोष्टी अपरिहार्य समजण्याचें कारण नाही. केवळ संख्याबळ हें लोकशाहीचें निदर्शक नव्हे. ज्या समाजाचे ते प्रतिनिधि समजले जातात

त्या समाजाचें तेज, आशा व महत्त्वाकांक्षा त्यांच्यामार्फत नीट व्यक्त होत असतील, तर अशा प्रतिनिधींच्या हातीं असलेली सत्ता लोकशाहीशीं विसंगत ठरण्याचें कारण नाही. मारपीट करून लोकशाहीचा विकास होणेंच शक्य नाही. लोकशाहीची मनोवृत्ति बाहेरून लादतां येणार नाही. तिचा मनांतूनच उद्भव व्हावयास पाहिजे.”

गांधीजी मान्यच करतात कीं ही पाश्चात्य लोकशाही नव्हे. परंतु आश्चर्याची गोष्ट अशी कीं, कम्युनिस्टांच्या लोकशाहीविषयक कल्पनेशीं मात्र गांधीजींच्या कल्पनेचें बरेंचसें साम्य दिसून येतें. कारण त्यांच्याहि कल्पनेंत थोडी आध्यात्मिकता आहे. जनतेला आपल्या अडीअडचणींची दादहि नसली, तरी तिच्या खऱ्या गरजांचे व आकांक्षांचे आपण प्रतिनिधि आहोत, असें मूठभर कम्युनिस्ट हक्कानें सांगतील. अर्थात् हें साम्य अल्प आहे व त्यावर फारसें विसवून राहतां येणार नाही; कारण मार्ग व हिंसा यासंबंधींच्या दोघांच्या दृष्टिकोणांत अतिशय भिन्नता आहे.

गांधीजी लोकसत्तावादी असोत वा नसोत, हिंदी शेतकरी जनतेचें ते प्रतिनिधि आहेत हे खरें. त्या लाखो जीवांच्या व्यक्त व सुप्त इच्छाशक्तीचा परिपाक गांधीजींच्या ठिकाणीं उतरलेला आहे. शेतकऱ्यांचे ते केवळ प्रतिनिधीच नाहीत, तर असह्य शेतकरी समाजाची गांधीजी म्हणजे जणू काय घनीभूत प्रतिमा आहे. अर्थात् ते सामान्य शेतकऱ्यांप्रमाणे खासच नाहीत. अत्यंत तीव्र बुद्धिमत्ता, मृदु अन्तःकरण, सदभिरुचि आणि विशाल दृष्टिकोण हे गुण त्यांच्या ठायीं आहेत. मानवी भावनांनीं त्याचें हृदय नटलेलें असलें, तरी वासनाभावनांचें ज्यानें दमन केले आहे व त्यांचें शोषन करून ज्याने त्यांना अध्यात्मप्रवण बनविले आहे, असे ते एक विरागी आहेत. अचाट व्यक्तिसामर्थ्य त्यांच्या अर्गी असून लोहचुंबकाप्रमाणे ते माणसें आपणाकडे खेचून घेतात, व त्यांच्या अन्तःकरणांत जाज्वल्य निष्ठेचा व प्रेमाची ओढ निर्माण करतात. हें सर्वसामान्य शेतकऱ्याला पेलणारे काम नव्हे. तरीहि त्यांना महान् शेतकरीच म्हटलें पाहिजे. कारण त्यांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोण शेतकऱ्याचाच आहे. जीवनांतील कांहीं कांहीं गोष्टी शेतकऱ्यांप्रमाणे त्यांच्याहि ध्यानांत येत नाहीत. पण आपल्या या शेतकरीप्रधान देशाची मात्र त्यांना पूर्ण माहिती आहे. त्यांत एवढीनेवढी हालचाल झाली, तरी गांधीजींच्या मनावर तिचे छाप उमटतात. जणूं कांहीं सहजप्रवृत्तीनेच त्यांना परिस्थितीचे अचूक निदान बांधतां येतें. वेळेचें टिपण साधून कार्याला आरंभ करण्याची हातोटी त्यांना साधून गेली आहे.

गांधीजी म्हणजे सरकारला पडलेलें कोडे आहे. त्यांच्या देशबांधवांची व जिवलग भित्रांची अवस्था देखील सरकारप्रमाणेंच होते! इतर देशांत त्यांचें बस्तान कदाचित् बसणार नाही. पण पापाचरण, मुक्ति, अहिंसा वगैरेसंबंधीं धर्मप्रवर्तकाप्रमाणें बोलणाऱ्या ह्या माणसाची चहा हिंदुस्थानांत अद्यापि होत आहे, त्यांच्या शब्दाची खूण या देशांत अजूनहि पटत आहे. आपल्या त्यागाच्या व तपःसिद्धीच्या बळावर पुण्याईचे पर्वत रचून ज्यांनीं अल्पदेवांच्या अधिकाराला धाक दाखविला व नवा

युगधर्म फैलावला, अशा ऋषिवर्षांच्या गोष्टी हिंदी पुराणांतून पानोपानी लिहिलेल्या आढळतात. अथांग भरलेल्या दैवी प्रभावाच्या संचयांतून अखंड स्रवणारं गांधीजींचे आश्चर्यकारक कर्तृत्व व मनःसामर्थ्य पाहून मला कधी कधी त्या गोष्टींची आठवण होते. सामान्य मातीपासून त्यांचा पिंड बनलेला नाही. गांधीजी म्हणजे दुर्मिळ धातूचें भांडें आहे. त्यांच्या डोळ्यांच्या गवाक्षांत अज्ञाताची मूर्ति उभी असलेली आम्हीं अनेकवार पाहिली आहे.

शहरी हिंदुस्थानवर, नव्या यत्रयुगीन हिंदुस्थानवर सुद्धा या शेतकरी मनो-वृत्तीचा ठसा उमटलेला आहे. अशा देशानें बाह्यात्कारी आपल्याचसारख्या पण असामान्य अशा आपल्या पत्रालाच आपलें दैवत बनवावे, आपला पुढारी करावे, हें साहजिकच होय. जुन्या नामशेष होऊन पडलेल्या स्मृतिशिला त्यांच्या स्पर्शानें जिवंत झाल्या व देशाला आपल्या पूर्वस्वरूपाचे दर्शन घडलें. वर्तमानकालीन भीषण विपत्तींच्या चाकाखाली देशाचा चेंदामेंदा उडाला होता. इतिहास व भविष्य-कालीन परिस्थितीचीं अधिक सुखस्वप्ने रगवून, तर कधीं दीनपणें विव्द्वून सांप्रतच्या यातना विसरण्याचा तो प्रयत्न करित होता. पण गांधीजींच्या आगमनाबरोबर त्याच्या मनाला विसांवा मिळाला आणि त्याच्या विशीर्ण झालेल्या देहांत सामर्थ्य संचरून, भविष्याच्या पटावर उज्ज्वल चित्रें रगलीं. 'जानस' नामक द्विमुखी ग्रीक देवतेप्रमाणें हिंदुस्थान देशसुद्धां भूत व भविष्य काळाकडे दृष्टिक्षेप करित होता व त्या दोन काळखंडांचा समन्वय करण्यासाठीं त्याची धडपड चालली होती.

आमच्यापैकीं कित्येकांनीं या शेतकरी दृष्टिकोणाचा त्याग केला होता. जुनी विचारपरंपरा, चालीरीति, धर्म वगैरे गोष्टी आम्हांला परक्या वाटत. आम्ही स्वतःला आधुनिक म्हणवून घेत होतो. "प्रगतीची" भाषा आमच्या तोंडीं खेळत असे. यत्रयुग, उच्च दर्जाचे राहणीचें मान, सामुदायिक शेती वगैरे विचार आमच्या मनांत घोळत राहत शेतकऱ्यांचा दृष्टिकोण उफाराटा आहे असें आम्हांला वाटत असून समाजवाद, कम्युनिझम, यांची आवड आमच्यांत उत्पन्न झाली होती. असें असूनहि आम्ही गांधीजींबरोबर राजकारणांत सहकार्य केले, त्यांचे अनेक बाबतींत कट्टर अनुयायी बनलो, हे कसे ! उत्तर देणें मोठें बिकट काम आहे आणि गांधीजींशीं ज्यांचा परिचय झालेला नाही, त्यांचे कोणत्यांहि उत्तरानें समाधान होणार नाही. कारण व्याक्तत्व ही मानवान्या अन्तःकरणाला मिठी घालणारी एक विलक्षण शक्ति आहे, तिचे वर्णन कसे करणार ! ही शक्ति गांधीजींच्या अग्नी भरपूर प्रमाणांत असून निकट येणाऱ्या लोकांना त्याचे स्वरूप निराळेंच भासू लागते. अगच्या व्यक्तित्वा-मुळें लोक त्यांच्याकडे आकर्षित होत असले, तरी अखेरीस बुद्धीची खात्री पटते म्हणूनच ते त्यांच्या भजनीं लागतात हे मान्य केले पाहिजे. त्यांचे तत्त्वज्ञान अगर त्यांचीं ध्येयें त्यांना सर्वस्वीं पटत नसतील, पुष्कळदां त्यांचा युक्तिवादहि समजत नसेल; परंतु अत्यक्ष कार्यासंबंधींच्या त्यांच्या सूचना मात्र वस्तुस्थितीला धरून असतात. आमच्या

नेभळ्या राजकारणाचा ऐदीपणा इतका काळ चालला होता की, कोणताहि कार्यक्रम आखला असता तरी तो इष्टच वाटावा. गांधीजींनी सुचविलेला कार्यक्रम तर धैर्याचा व परिणामकारक असून त्यावर नीतीचा उजळा चढलेला असल्यामुळे युद्ध व भावना दोन्हीहि त्यांच्या योगानें थरारून गेल्या. त्यांचे तत्त्वज्ञान आम्हीं स्वीकारलें नसले, तरी हलके हलके त्यांच्या कार्यक्रमाचा बिनचूकपणा आम्हाला पटू लागला व आम्ही त्यांच्या निशाणाभोवतीं गोळा झालों अशा रीतीने त्यांच्या तत्त्वज्ञानाची व कार्याची फारकत करण्यांत आमची चूक झाली असेल व त्यामुळे पुढें मानसिक झगडे व धुसफूस चालू होणे अपरिहार्यहि झाले असेल. पण गांधीजी हे कार्यप्रवण व बदलती परिस्थिति नीट पारखून वागणारे असल्यामुळे आम्हाला बरोबर वाटणाऱ्या मार्गालाच ते भविष्य काळीं येऊन मिळतील, अशी अस्पष्ट आशा आम्हाला मनातून वाटत होती. कांहींहि असलें, तरी आतांपर्यंत त्यांनीं आंखलेला मार्ग तरी खासच योग्य होता. इतउत्तर वेगळे मार्ग फुटतील म्हणून आधीपासूनच अतर सोडून चालू लागणें मूर्खपणाचे आहे असें आम्हास वाटलें.

ह्या सर्व विचारांदोलनाचा निष्कर्ष हा कीं आमचीं मने अद्यापि ठाम, अथवा निःशक बनलीं नव्हतीं. आमचे विचार अधिक तर्कगुद्द असले, तरी जनमनाचें नाडीज्ञान गांधीजींना फार चांगलें आहे, त्यांच्यावर लोक इतकीं निष्ठा व श्रद्धा ठेवतात तेव्हां जनतेला जी गोष्ट हवी ती त्यांच्या अंगीं असली पाहिजे, असे विचार नेहमीं मनात येत. त्यांची खात्री पटवली कीं जनतेचीहि खात्री पटली असती. दृष्टिकोण शेतकऱ्यांचा असला तरी जन्मजात बडखोरी त्यांच्या रक्तांत होती. प्रचंड बदल घडवून आणण्याचे कंकण त्यांनीं हातीं बांधलेलें अमून परिणामाच्या भीतीने त्यांचें पाऊल अडखळणारें नव्हतें, त्यामुळें त्यांचा खात्री पटविता येईल असें वाटे.

आमच्या बेहिमती व सुस्त लोकांना शिस्त लावून त्यांनीं केवढे काम करवून घेतलें ! आणि त्यांत जुलूम नाही कीं लालच नाही. प्रेमळ नजरेनें, गोडशा शब्दानें, आणि सर्वांत अधिक परिणामकारी अशा स्वतःच्या उदाहरणाने त्यांनीं लोकांना जागे केले. १९१९ सालीं सत्याग्रह हिंदुस्थानांत बुक्ताच सुरू झाला होता, तेव्हां मुंबईचे उमर सोबानी गांधीजींचे “लोकप्रिय मुकादम” असें वर्णन करित ! १९३१ सालापासून मागचे मिहावलोकरन कले कीं सानद गर्व वाटे. १९३० सालीं हिंदुस्थानांत जणू कांहीं नवल वर्तलें. आपल्या मंत्रशक्तीनें गांधीजींनीं देशाचें स्वरूप जणू कांहीं पालटून टाकले. आम्हीं ब्रिटिश सरकारला कायमचे लोळवलें अशी मूर्खपणाची समजूत कोणीच करून घेतलां नव्हती. पण आम्हाला अभिमान वाटत होता तो सरकारवर मात केली म्हणून नव्हें. आमच्या बहुभांगीनींविषयीं, तरुणांविषयीं, मुलांविषयीं आम्हाला अभिमान वाटे. कोणत्याहि काळीं, कोणत्याहि राष्ट्राला हितप्रद होईल असाच मानसिक उत्कर्ष आम्हीं साधला होता. त्यांतल्या

त्यांत आमच्या जित आणि पददलित राष्ट्रांचे तर अत्यंत मोठे कल्याण झाले होते. ह्या मोळाच्या सचचांतून एक पैमुद्धां गहाळ होऊ नये म्हणून आम्ही जपत होतो.

गांधीजी मला अतिशय ममतेने व सौजन्याने वागवीत असत. वडिलांच्या मृत्यूमुळे आमचा सबंध विशेषच दृढ झाला. मी म्हणून ते सगळे ते शांतपणे ऐकून घेत व माझ्या इच्छेनुसार शक्य तो वागण्याचा प्रयत्न ठेवीत. ह्यामुळे मनाला अशी आशा लागून राहिली होती की मी व माझे कांदी सहकारी मिळून त्यांना हलके हलके समाजवादी मार्गावर आणून सोडू आपणाला तो मार्ग पटला, तर एकेक पाऊल त्या दिशेने टाकण्याची आपली तयारी आहे असे ते मुद्धां म्हणाले होते. सध्याच्या सामाजिक व्यवस्थेत नांदत असणारी विपत्ति, उधळमाधळ, अन्याय्यता व हिंसा हीं सर्व दुःखे नष्ट करावयाची असतील, तर समाजवादाचे मूलभूत सिद्धांत मान्य करण्याशिवाय गांधीजींना गत्यतर नाही असे त्या वेळी मला वाटत होते. कार्य-पद्धतीबद्दल मतभेद झाला, तरी ध्येयाच्या बाबतीत मतभेदाला जागा आहेच कोठे ? हे तेव्हांचे विचार. पण गांधीजींचे ध्येय व समाजवाद्यांचे ध्येय यांच्यामध्ये मूलतः भेद आहेत, हा गोष्ट मला आता स्पष्टपणे कळून चुकली आहे.

असो १९३१ सालच्या दिल्ली येथील प्रसगाकडे पुनः वळू या. गांधी-अर्विन वाटाघाटी कांदी काळ चालून पुनः एकाएकी बंद पडल्या. कित्येक दिवस गांधीजींना व्हाइसरॉयकडून निमंत्रण आले नाही व तडजोड फिसकटली असे वाटून वर्किंग कमिटीचे सभासद घोषण जाण्याच्या तयारीला लागले. पुढील कार्यक्रमा-विषयी व कायदभगाविषयी एकत्र जमून आम्ही पुनः विचार केला. कारण तडजोड फिसकटल्याचं जाहीर झाल्यावर पुनः भेटणे शक्य होणार नाही हे उघडच दिसत होते. पूर्वीहून फार भयंकर अशी दडपशाही या खेपेला सरकार सुरू करील अशा वदता कानी येत होत्या, म्हणून चळवळीला मार्गदर्शक होतील असे अनेक ठराव आम्ही पसार केले. एक ठराव थोडासा महत्त्वाचा होता. इतके दिवस प्रत्येक हंगामां अत्यंत आपल्यानंतरच्या अभ्यक्षाची व वर्किंग कमिटीच्या सदस्यांची नेमणूक करा. पण बदला वर्किंग कमिटीच्या हाती चळवळीला नवी दिशा लावण्याचा फारच थोडा आधिकार होता. ह्या बदली कमिटीची परंपरा चालू राहिली, तर पुढे घोटाळा माजण्याचा समज दिसू लागला. तेव्हां यापुढे नेमणुका करण्यांत येऊ नयेत असा ठराव दिव्या येथे झाला. जोपर्यंत वर्किंग कमिटीच्या सभासदांपैकी कोणीहि मोकळे असतील (अथवा मोकळे असले) तोपर्यंत त्यांनीच पूर्ण वर्किंग कमिटी म्हणून अधिकार चालवावा, आणि सर्वच सदस्य अडकून पडले की वर्किंग कमिटीचे अधिकार देशांताल प्रत्येक व्यक्तीच्या हाती यावे व नंतर सर्व जनतेने नेटाने लढा चालवावा, असे ठरविण्यांत आले.

या ठरावाने अगदी रोखठोक मार्ग दाखवून दिला; त्यांत तडजोडीला जागाच राहिली नाही पण मुख्य हेतूला देशांताल इतर केंद्रांशी व्यवस्थित प्रकारे दळण-

वळण ठेवणें अशक्य होत चाललें होते, हेंहि ह्या ठरावावरूनच स्पष्ट होत होतें. आमचीं कार्यकर्तीं माणसे सरकारला चांगलीं ठाऊक होतीं. तीं उघडपणें काम करीत असल्यामुळें दळणवळणाच्या अडचणी उद्भवणें अपरिहार्य झालें. १९३० सालीं अहवाल आणण्यासाठीं, हुकुम पोचविण्यासाठीं व तपासणीचें काम करण्यासाठीं गुप्त व्यवस्था करण्यांत आली होती. ह्या अधिकारी दलाचें काम ठाकठीकपणें चालत असे. मनांत आलें तर असें गुप्त खाते यशस्वी रीतीनें चालवितां येतें ही गोष्ट एवढ्यावरून सिद्ध झाली. परंतु हा प्रकार गांधीजींना नापसत होता. हा व इतर ठराव पास करून आम्हीं जावयास निघालों. पण इतक्यांत लॉर्ड अर्विनकडून पुनः बोलावणें आलें व वाटाघाटींना पुनः सुरुवात झाली.

४ मार्च रोजीं मध्यरात्रीपर्यंत गांधीजींची वाट पाहत आम्हीं बसलों होतों. पण ते सुमारे दोन वाजतां परत आले व आम्हांला उठवून तडजोड निश्चित झाल्याचें वृत्त त्यांनीं आम्हांला कळविलें. आम्हीं ममुदा पाहिला. त्यांतील बहुतेक मुद्दे मला मांडीत होतेच; परंतु सरक्षक बंधनांविषयींचें त्यांतील दुसरें कलम पाहून मात्र मी थक्क झालो. त्या विषयावर मी विचार केलेला नसल्यामुळें मी त्या वेळीं कांहीं बोललो नाहीं, व आम्हीं सर्वजण झोंपण्यासाठीं निघून गेलों

गोष्ट होऊन गेली. आतां तिच्याविषयीं अधिक वाच्यता करण्यांत अर्थ नव्हता. आमच्या नेत्याचा शब्द गुंतला होता. आणि आमचा मतभेद असला तरी आम्हीं करणार होतो काय? त्यांना खाली ओढणार होतो? त्यांच्यापासून फुटून निघणार होतो? कीं आपला मतभेद चावडीवरून जाहीर करणार होतो? असें करून एकाद्या व्यक्तीचे समाधान झालें असतें; पण निर्णयाला त्यामुळें बाध येणार होता थोडाच. आतां कांहीं काळ तरी कायदेभंग थांबला ही गोष्ट निश्चित होती. तडजोडीला गांधीजींची मान्यता आहे असें सरकारला जाहीर करतां आलें असतें. अशा वेळीं मनांत असतें, तरी खुद्द वर्किंग कमिटीलाहि कायदेभंग सुरू करणें शक्य झाले नसतें. कायदेभंग कांहीं काळ थांबवून सरकारचीं तात्पुरती तडजोड करावयास मी व माझे सहकारी पूर्णपणें तयार होतो. आपल्या बांधवांना परत तुरुंगांत पाठवणें अथवा तुरुंगामध्यें जे हजारो लोक खितपन पडले होते त्यांना तेथें तसेंच डांबून ठेवणें सोपें काम नव्हतें. तुरुंगांत दिवसच्या दिवस आणि रात्रीच्या रात्री घालवणें ही सुखाची बाब नाहीं. शिवाय तीन आठवड्यांपर्यंत चाललेल्या ह्या वाटाघाटींमुळें देशामध्यें अपेक्षेचें वातावरण पसरलें असून तडजोड फिसकटली असतां, तर जनतेची निराशा झाली असती. म्हणून कोणत्याहि मूलभूत धोरणाला बद्दल लागत नसेल, तर तात्पुरता समेट करावा असेंच वर्किंग कमिटीच्या सर्व सदस्यांचें मत होतें.

ज्या कित्येक मुद्द्यांवर वादविवादाचीं वादळें उत्पन्न झालीं, ते मला विशेष महत्त्वाचे वाटले नाहींत. दोन बाबींकडेच माझे विशेष लक्ष होतें. स्वातंत्र्याचें ध्येय कोणत्याहि प्रकारें मलिन होऊ नये हा एक मुद्दा व ह्या तडजोडीचा.

परिणाम सयुक्त प्रांतांतील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काय होणार हा दुसरा. खडबंदीची व करबंदीची चळवळ मोठ्या यशस्वी रीतीने चालू असून कांहीं कांहीं ठिकाणी तर कवडीसुद्धा वसूल झाली नव्हती. शेतकरी दमदारपणे लढत होते. जागतिक मदीमुळे त्यांची स्थिति बिकट होत चालली होती. आमच्या करबंदीच्या चळवळीचे स्वरूप राजकीय व आर्थिक असें दुहेरी होते. समेट ताःपुरता झाला तर कायदेभंग थांबेल व करबंदीचे राजकीय स्वरूप नष्ट होईल, पण तिची आर्थिक बाजू कायमच राहणार; कारण बाजारभाव कमालीचे घटल्यामुळे खड अथवा कर देण्याचे त्राण शेतकऱ्यांत लवमात्र राहिले नव्हते, त्याची वाट काय ? हा मुद्दा गांधीजींनी व्हाडसरॉयजवळ स्पष्ट केला. करबंदीची चळवळ मागे घेऊ, पण शेतकऱ्यांना न झेपेल असा कर भरण्याचा सल्ला आम्ही देणार नाही असे त्यांनी वजावून सांगितले. ही प्रांतिक बाब असल्याकारणाने हिंदुस्थान सरकार-बरोबर तिची बारकाईने वाटाघाट करणे शक्य झाले नाही प्रांतिक सरकार आमच्याशी वाटाघाटी करून शेतकऱ्यांची दुःस्थिति निवारण करण्याचा प्रयत्न करील, असे आश्वासन देण्यांत आले. आश्वासनाची भाषा मोघम होती; पण त्या परिस्थितीत ह्याहून अधिक निश्चित असे कांहींहि हाताला लागणे शक्य झाले नसते. अशा रीतीने हा मुद्दा कांहीं वेळपर्यंत तरी निकालांत निघाला.

राहतां राहिला स्वातंत्र्याच्या ध्येयाचा प्रश्न. तडजोडीतील दुसऱ्या कलमा-मुळे आमचे ध्येय बाधित झाले होते. एक वर्षपर्यंत लोक इतक्या शरीने लढले ते यासाठीच का ? आमच्या उक्तींचा व कृतींचा शेवट अशा रीतीने व्हावा काय ? काँग्रेसचा स्वातंत्र्याचा ठराव, पुनःपुनः उच्चारलेली २६ जानेवारीची प्रतिज्ञा, ह्या सर्वांचा हाच का निष्कर्ष ? हेच विचार त्या रात्री मी अंधरुणावर पडलो असतां माझ्या डोक्यात घोळत होते आणि कांहीं तरी बहुमोल वस्तु गहाळ व्हावी, हरपून जावी, त्याप्रमाणे माझ्या अन्तःकरणामध्ये एक तऱ्हेचा शून्याकार माजला होता.

कराची-काँग्रेस

माझ्या अस्वस्थतेची कुणकुण गाधीजींच्या कानी गेली व दुसऱ्या दिवशी सकाळीं फिरावयास जातांना त्यांनीं मला बोलावून घेतले. आम्हीं खूप वेळ चर्चा केली. कोणताहि मुख्य मुद्दा आपण गमावलेला नाही व आपल्या हातून कोणत्याहि प्रकारची तत्त्वच्युति झालेली नाही हें पटवून देण्याचा त्यांनीं प्रयत्न केला. स्वातंत्र्याच्या ध्येयाशीं जमेल असा अर्थ तडजोडींतील दुसऱ्या कलमावर त्यांनीं बसवून दाखविला. “ हिंदुस्थानच्या हिताचे ” ह्या शब्दांवर त्यांचा सारा भर होता. ही अर्थनिष्पत्ति ओढून ताणून बसविलेली होती. तीमुळे माझी खात्री पटली नसली, तरी माझी अस्वस्थता वरीच कमी झाली. ‘ तडजोडींच्या मसुद्याचे गुणावगुण काहींहि असोत, पण आम्हांला आश्चर्यचकित करून टाकण्याची तुमची ही रीत पाहून मला तुमचे थोडें भय वाटूं लागलें आहे. १४ वर्षांच्या दाट परिचयानंतरहि आम्हांला ज्याचा थांग लागलेला नाही, अशा कित्येक अज्ञात गोष्टी तुमच्यांत दडलेल्या असल्यामुळें प्रसर्गा काय घडेल याविषयीं मन साशक होते’ असे मीं बोलून दाखविलें वस्तुस्थिति तशी असल्याचें त्यांनींहि मान्य केलें. पण आपल्या मनांतल अज्ञात दालन उघडून दाखविणे अथवा त्यापासून काय काय घटना घडून येतील त्याविषयीं ठाम मत देणें मला देखील शक्य नाही असे ते म्हणाले

विचाराचा हिंदोळा एकदोन दिवस असाच खालवर होत होता काय करावें तें सुचना. तडजोडीला विरोध अगर आडकाठी करण्याचा प्रश्नच नव्हता. फार तर प्राप्तस्थिति म्हणून व्यवहारांत तडजोड मान्य करून तर्कदृष्ट्या मात्र आपली अमान्यता स्पष्ट करावयाची, एवढेंच मला करता आले असतें. तसे केल्यानें माझा वैयक्तिक अभिमान कदाचित् सुखावला असता; पण त्यापलीकडे त्याचें महत्त्व तें काय ? झालें हेच गोड मानून चालावे व गाधीजींप्रमाणें आपल्याला इष्ट तो अर्थ त्यांतून काढावा हें बरें नव्हे का ? तडजोडीनंतर बातमादारांना दिलेल्या मुलाखतींत त्यांनीं तोच अर्थ आप्रधानें प्रतिपादन केला होता व पूर्ण स्वातंत्र्य हेच आमचें ध्येय आहे असेंहि सांगितले होतें. लॉर्ड अर्विनशीं झालेल्या सभापर्णानिहि हा मुद्दा त्यांनीं निःसदिग्धपणें मांडला होता. मडलाकार परिषदेला काँग्रेसनें यदाकदाचित् प्रतिनिधि पाठवला, तर हा दृक्क मांडण्यासाठींच तो तेथे जाईल ही गोष्टमुद्दा त्यांनीं स्पष्ट केली.

पुष्कळ शारीरिक व मानसिक तगमगीनंतर तडजोड मान्य करून ती टिकविण्यासाठी मनापासून झटाव्याचे असे सरनेशेवटी मी ठरविले. दुसरा-तिसरा मार्गच मला दिसत नव्हता.

कायदेभगव्यतिरिक्त इतर कारणांनी तुरुंगांत पडलेल्या राजकीय कैद्यांच्या मुक्तनेविषयी तडजोडीपूर्वी व नंतरहि गांधीजी अत्रिन यांच्याशी बोलले होते. कायदेभगांतील कैद्यांची सुटका व्हावी असे कलम समेटांतच होते. परंतु चौकशी-वांचून किंवा चौकशीनंतर तुरुंगांत ठेवलेले हजारो कैदी होते, त्यांची गत काय ? चौकशाविना कित्येक स्थानबद्ध राजबंदी वर्षानुवर्षे अडकून पडले होते व त्यामुळे सर्व देशभर आणि विशेषतः बंगालमध्ये बराच असतोष पसरला होता. परंतु पुरावा नसणे हाच मोठ्यांत मोठा पुरावा असे हिंदुस्थान सरकारला वाटत असे. कारण पुरावा आणलाच नाही तर तो नाशावीत तरी कसा करणार ? स्थानबद्ध राजबंदी हे फार भयकर कांतिकारक आहेत अथवा होण्याचा संभव आहे असे सरकारतर्फे सांगण्यांत येई. राजकीय वातावरण शांत व्हावे व बंगालमधील व्यवहार अधिक सुरळीत चालवे म्हणून अशा राजबंद्यांची सुटका करणे आवश्यक आहे असा आग्रह गांधीजींनी धरला होता. पण सरकारने त्यांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या.

जनतेतील असतोष लक्षात घेऊन भगतसिंगाची फांशीची शिक्षा रद्द करावी यासाठी गांधीजींनी परोपरीने विनविले, पण त्याचाहि उपयोग झाला नाही.

त्याच सुमाराला घडलेला एक प्रसंग माझ्या चांगला लक्षात राहिला आहे. हिंदुस्थानातील दहशतवाद्यांच्या मन-स्थितीची मला त्यामुळे चांगली कल्पना आली. वडिलांच्या मृत्यूच्या आगेमागे घडलेली ही गोष्ट असावी. मला भेटण्यासाठी एक अनोळखी गृहस्थ आमच्या घरी आला व आपले नांव चंद्रशेखर आझाद आहे असे त्याने सांगितले. मी त्याला पूर्वी कधी पाहिला नव्हता. परंतु १९२१ च्या कायदे-भगाच्या चळवळीत शाळ्य सोडून तो तुरुंगात गेला त्या वेळी त्याचे नांव माझ्या कार्नी आलेले होते. १५ वर्षे वयाच्या त्या मुलाला तुरुंगातील शिस्तीचा भग करण्याबद्दल फटक्यांचा शिक्षा देण्यात आली. त्यानंतर तो दहशतवाद्यांत गटाला जाऊन मिळाला व उत्तर हिंदुस्थानांतील दहशतवाद्यांत त्याला प्रामुख्याचे स्थान प्राप्त झाले. या सर्व बातम्या उडत उडत माझ्या कार्नी पोचत, पण यांत मी फारसे लक्ष घालीत नसें. ह्यामुळे तो आला याचे मला नवल वाटले. काँग्रेस व सरकार यांच्यामध्ये वाटाघाटी सुरू होणार अशी अपेक्षा असल्यामुळे माझ्याकडे यावे असे त्याला वाटले. तडजोड ठरलीच तर आपल्या गटांतील लोकांना कोठे थारा मिळेल की नाही याबद्दल चौकशी करण्यासाठी तो आला होता. पूर्वीप्रमाणेच कायद्याच्या सरक्षणापलीकडची माणसे असे समजून आपणाला पकडणारास बक्षिसे देण्याच्या जाहिराती फडकावण्यांत येऊन आपली शिकार चालू राहिल, व आपल्या मानेभोवतीचे फांस पूर्वीप्रमाणेच आवळले

जातील की आपणाला इतर नागरिकांप्रमाणे शांततेने उद्योगधंदे करण्याची सवड मिळेल? केवळ दहशतवादाने भले होणार नाही, दहशतवादाची कार्यपद्धति निष्फल आहे अशी आपली व आपल्या सहकाऱ्यांची खात्री झाल्याचे त्याने मला सांगितले. अर्थातच शांततामय मार्गाने हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळविता येईल ह्या गोष्टीवर विश्वास ठेवण्यास तो तयार नव्हता. भविष्यकाळांत केव्हां तरी हिंसामय लढा खेळावा लागेल असे त्याला वाटे. परंतु लढा म्हणजे दहशतवाद नव्हे. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याच्या चळवळीत दहशतवादाला स्थान उरलेले नाही ह्याबद्दल त्याला शका राहिली नव्हती. पण त्यांना स्थायिक होण्याची संधीच मिळाली नाही; सर्व काळ सरकारी कृत्रे पाठलाग करीत राहिले तर त्यांनी काय करावे हा मोठ्या प्रश्न होता. अलीकडे घडलेली दहशतवाद्यांचीं कृत्ये केवळ आत्मरक्षणासाठीं करावीं लागलीं असे त्याचें म्हणणें होते.

दहशतवादावरील विश्वास नष्ट होत चालला आहे ही गोष्ट अज्ञानाने सांगितल्यावर मला समाधान वाटले. त्याच्या म्हणण्याचें प्रत्यंतरहि पुढें मला मिळालें. सघटित कार्याची पद्धति या दृष्टीने दहशतवाद जवळ जवळ नामशेष झाला होता. वैयक्तिक व फुटकळ अशीं कृत्ये घडत त्यांच्या मुळाशीं सृडाचीं अथवा वैयक्तिक लहरीपणाचों कारणें असत जुने दहशतवादी अथवा त्याचे सहकारी अहिंसावादाचे भक्त झाले होते अथवा ब्रिटिश राजसत्तेचे स्तुतिपाठक बनले होते, असा मात्र याचा अर्थ नव्हे. तथापि पूर्वीच्या दहशतवादासवर्धीच्या कल्पना आतां उरत्या नव्हत्या त्यांच्यापैकीं पुष्कळांची विचारसरणी आता फॅसिस्ट पथाकडे डुकली आहे असे मला वाटते.

माझी राजकीय कार्यक्रमाची कल्पना मी चंद्रशेखरला स्पष्ट करून सांगितली, व त्याचे मन वळविण्याचा मी प्रयत्न केला. पण त्याच्या एका मुद्द्याच्या प्रश्नाचें मला उत्तर देता आले नाही. त्याच्या गटांताल लोकांना स्वस्थता लाभेल अशी कोणतीच तडजोड घडून येण्याचा संभव नव्हता. त्याने आपलें वजन खर्च करून इतःपर दहशतवादी कृत्ये न होतांल अशा तजवीज करावी, कारण त्यामुळे त्यांच्या स्वतःच्या गटाचें व त्याचप्रमाणें राष्ट्रीय लढ्याचेहि नुकसान होईल, एवढीच सूचना मी त्याला केली.

नंतर दोनतीन आठवड्यांनीं गांधी-अविन मुलाखती चालू असताना चंद्रशेखर अझादला अलाहाबादम पोलिसांनीं गोळी घालून टार मारत्याचे वृत्त मला दिवशीं येथे समजलें. एका वागेत दिवसा तो ओळखला जाऊन त्याच्याभोंवतीं पोलिसांचा गराडा पडला. झाडाआड दडून आपला बचाव करण्याचा त्यानें प्रयत्न चालविला होता. पोलिस व चंद्रशेखर यांच्यामध्ये गोळीबाराची लहानशी चकमक उडाली. एकदोन पोलिसांना घायाळ केल्यानंतर तो स्वतः गोळीबाराळ बळी पडला.

तडजोड झाल्यानंतर मी लखनौला गेलो. सर्व देशांतील कायदेभंग थांबवण्या

हुकुम आम्हीं ताबडतोब सोडले, व ते सर्व काँग्रेस-संस्थांनी अत्यंत शिस्तीने अंमलांत आणले. आमच्यापैकी पुष्कळ लोक ज्वलज्जहाल होते, ते 'असतृष्ट झाले. जुन्या कार्यक्रमापासून त्यांना परावृत्त करण्याचे कोणतेच साधन काँग्रेसपार्शी नव्हते. पुष्कळांनी तडजोडोवर टीका केली. तथापि काँग्रेसचा आदेश सगळीकडे निरपवादपणे पार पाडण्यांत आला. आमच्या प्रांतांत करबदीच्या चळवळीला जोर लागला असल्यामुळे या नव्या धोरणाची अमलबजावणी तेथे कशी होते इकडे माझे विशेष लक्ष लागून राहिले होते. कायदेभंग करून तुरुंगांत गेलेल्या राजबंद्यांना सोडवून आणणे हे आमचे आद्य कर्तव्य होते. दररोज हजारो कैद्यांची सुटका होऊ लागली.

मुक्त झालेले कैदी आपआपल्या शहरीं अथवा गांवीं गेले कीं स्वागत-समारंभ करण्यांत येई. गांवकरी ध्वजापताका लावीत, मिरवणुका काढीत, सभा भरवीत, अभिनदनाचीं भाषणे होत. ह्या सर्व गोष्टीं अगदीं स्वाभाविक अशाच होत्या. पण नित्य डोळ्यांना दिसणारे लाठीराज्य व सभाविध्वसाचा काळ आणि हे समारंभ यांत एकाएकीं जर्मन-अस्मानाचा फरक पडला तो डोळ्यांत खुपून पोलिसांना शरमिदपणा वाटू लागला तुरुंगांतून बाहेर पडणारे लोक विजयी मुद्देनं बाहेर पाऊल टाकीत. गर्व वाटण्यासारखे कांहीं घडलेले होते असें नाहीं; पण तुरुंगात माणूस सफाई खर्ची झाला नसेल तर सुटकेनंतर तो थोडा तरी खुलतोच, व हजारांची मुक्ता एकदम झाली म्हणजे तर आनंदाला चांगलीच भरती येते.

मीं ह्या प्रसंगाचा येथे उल्लेख केला त्याचे कारण असें कीं, नंतर कांहीं दिवसांनीं ह्या स्वागत-समारंभाबद्दल सरकारचा आमच्यावर रोष झाला, व ह्या 'विजय प्रदर्शना'ला तें हरकत घेऊ लागले. हुकुमी वातावरणांत वाढलेल्या व वागणाऱ्या आणि जनशासन म्हणजे लष्करी दडुकेशाही अशी कल्पना जनतेच्या प्रेमाचा अथवा पाठबळाचा स्वतःला आधार नसल्यामुळे होऊन बसलेल्या सरकारला आपली प्रतिष्ठा कमी होत चाललेली पाहून अपरपार दुःख होणारच. ही गोष्ट आमच्या मुळीं ध्यानांतच आली नाहीं. आणि नंतर जेव्हां आम्हाला समजले कीं सिमल्याच्या शिखरस्थ अधिकाऱ्यांपासून तो तहत दऱ्याखोऱ्यांतोळ अमलदारापर्यंत सगळे जण लोकांचा हा बेसुर्वतखोरपणा पाहून मनांतून अगदीं कुडत होते, तेव्हां आम्ही थक्कच झालो! त्यांची री ओढणारी वृत्तपत्रे तर तो काळ अद्यापि सुद्धा विसरलीं नाहींत. विजयानें फुगून जाऊन काँग्रेसचे लोक ज्या वेळीं वागत, त्या कलिकालाची आठवण झाली कीं, अजूनहि त्यांच्या अगावर शहारे येतात. त्या काळांत त्यांची किती तारांबळ उडाली होती व खऱ्या भावना दडपून टेवाव्या लागल्याकारणानें मनें कशीं नासून गेलीं होती ते सरकारच्या व वृत्तपत्रांच्या अकांडतांडवामुळे उघडकीस आले. काँग्रेसच्या साध्याभोळ्या अनुयायांनीं चारदोन सभा भरविल्या अथवा मिरवणुकी काढल्या कीं त्यांचें पित्त खवळून जावे ही नवलाची गोष्ट नव्हे काय ?

सरकारला खडे चारल्याचा गर्व त्या काळीं काँग्रेसच्या अनुयायांना झाला नव्हता; मुदारी वर्गाला तर नव्हताच नव्हता. पण आमच्या देशवांधवांचा त्याग व शौर्य पाहून मात्र आम्हाला विजय मिळाल्याप्रमाणें आनंद झाला. १९३० सालीं जें कार्य आम्हीं केलें, त्या योगाने आमचा स्वाभिमान व आत्मविश्वास वृद्धिगत होऊन आमचा साधा स्वयंसेवकदेखील छाती पुढें काढून चालूं लागला. या महत्प्रयत्नाच्या योगानें जगाचें लक्ष आमच्याकडे वेधून ब्रिटिश सरकारवर खूपच दडपण आणता आलें व आम्ही आमच्या ध्येयाच्या आणखी जवळ आलों आहोंत अशी आमची कल्पना झाली. परंतु सरकारच्या पराभवाचा यांत कांहीं सबब नव्हता. उलट, दिल्ली-समेटामुळें सरकारचीच सरशी झाली यानी आम्हाला पूर्ण जाणीव होती. ध्येय अद्यापि फार दूर आहे, मध्यतरींच्या काळात फार बिकट व प्रचंड लढे लढावे लागतील असे आमच्यापैकीं जे म्हणत, त्यांना सरकारचे घरजांवडे उलट नांवें ठेवीत कीं, हे युद्धाला लालचावलेले व दिग्गि-समेट मोडू पाहणारे लोक आहेत.

संयुक्त प्रांतात आमच्यापुढे शेतकऱ्यांचा प्रश्न खडा होता. शक्य तों ब्रिटिश सरकारशीं सहकार्य करण्याचे धोरण आंगवण्यांत आलेंले असल्यामुळें आम्हीं प्रांतिक सरकारशीं तावटतोव पत्रव्यवहार मुरू केला. गंले एक तप सरकारच व आमचे संबंध तुटले होते ते पनः साधले जाऊन मीं प्रांतांतील कांहीं बड्या अधिकाऱ्यांच्या या बाबतींत गांठीभेटी घेतल्या. लांबलचक पत्रव्यवहारहि मुरू झाला. प्रांतिक सरकारशीं बोलणें चालणे करण्यासाठीं प्रांतांतील एक प्रमुख कार्यकर्ते गोविंद वळभ-पंत यांची काँग्रेस कमिटीने नेमणूक केली. शेतकऱ्यांची दृग्दृष्ट्या, बाजारभावातील अभूतपूर्व मदी, खड भरण्याची कुळांची अपात्रता, ह्या सर्व गोष्टी मान्य करण्यांत आल्या. पण सूट किती द्यावी ह्या प्रश्नाचा निकाल लावणें सरकारच्या हातीं होतें. खडाची सूट देण्याबाबतचा कारभार बहुधा जमीनदारांच्या हातीं असे; त्यांत ढवळा-ढवळ करण्याचा सरकारचा गिरस्ता नव्हता पण सरकारनें सारामूट दिली नाही तोपर्यंत खडमुट्टीचे नांवदेग्याल जमीनदार काढ देईनात. शिवाय खंडसूट देण्यास ते फारसे तयारहि नसत. एवंच, सव शेडी होती सरकारच्याच हातीं.

शक्य तेवढा खड भरा, करवदा थाबला आहे, अमें प्रांतिक काँग्रेस कमिटीनें शेतकऱ्यांना सांगितलें. पण इकडे शेतकऱ्यांचे प्रतिनिधि म्हणून ते सरकारकडे जात तेव्हा मात्र सरकारनें भर-पमा सूट द्यावी अशी मागणी करीत. बराच काळ सरकारनें कांहीं निर्णय दिला नाही गव्हर्नर सर माल्कम हेर्ली रजेवर अगर कांहीं खास कामावर गेले होते, त्यामुळें घोण्डे भिजत पडलें असावे. कांहीं तरी उपाय दूरदर्शी-पणाने पण तत्काळ करावयास हवे होते. परंतु दृगामी गव्हर्नर आपला हात अडकवून घेण्यास कचरू लागले. या चालढकलीमुळें आधींच बिकट असलेली परिस्थिति अधिक बिकट झाली व शेतकऱ्यांचे फार नुकसान झालें.

दिल्ली-समेटानंतर कांहीं दिवस माझी प्रकृति बिघडली होती. तुहंगांत

असतांनाच प्रकृतीत थोडा बिघाड झाला होता. नंतर वडिलांच्या मृत्यूचा धक्का बसला. उपरान्त दिल्ली येथील वाटाघाटी गुरू झाल्या त्याची दगदग बाधली. कराची-काँग्रेसपर्यंत प्रकृतीत थोडी सुधारणा झाली होती.

कराची हिंदुस्थानच्या एका टोंकाला व आडवाजूला अमूनहि तेथे दूरदूरहून पुष्कळच लोक आले होते. देशाच्या त्या वेळच्या मनःस्थितीचे उत्तम प्रतिबिंब कराची अधिवेशनांत दिसून आले. हिंदुस्थानातील राष्ट्रीय चळवळीचा वाढता आणि जोरदार कोव पाहून शांत व गभीर समाधानाची छटा तेथे उमटलेली होती. आणीबाणीच्या वेळी सुद्धा मोठ्या मानाने व त्यागाने मिरवून राहिलेल्या काँग्रेस संघटने-विषयी अभिमान वाटत होता. जनतेविषयी विश्वास वाटत असल्यामुळे उत्साहांत देखील धिम्मपणा दृग्गोचर होत होता. पण पढ्यांत पसरलेल्या प्रचंड प्रश्नांच्या व सकटांच्या जबाबदारीची विस्मृति मात्र मनाला झाली नाही. काँग्रेसच्या शब्दागणिक व ठगवागणिक देशव्यापी कार्य चालू व्हावयाची असल्याकारणाने ते सहजासहजी उच्चारणे अथवा पसार करणे शक्य नव्हते. दिल्ली-समेट प्रचंड बहुमताने मजूर झाला असला, तरी तो लोकप्रिय झाल्या नव्हता व त्यामुळे उत्तरोत्तर आपण तत्त्वभ्रष्ट होत जाऊ अशी शकाहि मनांत डोकावत असे. कां कोणास टाऊक, पण देशापुढे येऊन उभ्या राहिलेल्या प्रश्नांचे स्पष्ट स्वरूप समेटामुळे झांकले गेले असे वाटत होते. काँग्रेस उद्यांवर येऊन ठेपली; इतक्यांत एक अतिशय धोभजनक प्रकार घडला. भगतसिंगाला फांशी देण्यांत आले. त्यामुळे उत्तर हिंदुस्थानातील जनता विशेष धुन्ध झाली. कराची शहर उत्तर हिंदुस्थानांत असल्यामुळे खुद्द पजाबातील अनेक लोक तेथे हजर राहिले होते.

पूर्वीच्या कोणत्याहि काँग्रेसमध्ये मिळाला नाही एवढा वैयक्तिक विजय, गांधीजींना कराची-काँग्रेसमध्ये मिळाला. अध्यक्ष वल्लभभाई पटेल हे हिंदुस्थानातील अतिशय लोकप्रिय आणि वजनदार पट्टारी होते व गुजराथमधील विजयामुळे त्याची उदड कीर्ति झालेली होती. परंतु कराची-अधिवेशनातील खरे सूत्रचालक महात्माजीच होते. अबदुल गफार खान यांच्या नेतृत्वाखाली “ लाल डगलेवाल्यांची ” फौजहि कराचाला आली होती. ते फार लोकप्रिय झाले. १९३० सालापासून चाललेल्या गाजणुकीला मोठ्या विलक्षण धैर्याने व शांत मनाने त्यांनी तोंड दिल्याकारणाने हिंदुस्थानभर त्यांची वाहवा झाली होती. त्यामुळे ते जात तेथे त्यांचे सहर्ष स्वागत होई. “ लाल डगलेवाले ” या नांवावरून लोकांची फसगत होत असे. त्यांना वाटे की हे कम्युनिस्ट अथवा जहाल कामगार पक्षाचे लोक असावेत. त्यांचे खरे नांव “ खुदा-इ-खिदमतगार ” असे होते. १९३१ अखेर ते काँग्रेसलाच संपूर्णपणे येऊन मिळाले. त्यांच्या रक्तवर्णी गणवेशावरून त्यांना हे नांव देण्यांत आले होते. राष्ट्रवादी व समाजसुधारणावादी अशा त्यांच्या कार्यक्रमांत कोणत्याहि आर्थिक धोरणाचा समावेश झालेला नव्हता.

कराची-कॉंग्रेसमधील मुख्य ठराव दिल्ली-सभेत व मंडलाकार परिषद यांच्या-संबंधी होता. वरिष्ठ कमिटीमार्फतच तो आलेला असल्याकारणाने मी त्याला मान्यता दिलीच, पण खुल्या अधिवेशनांत मी तो मांडावा असें गांधीजींनी सांगितल्यावर मात्र माझ्या मनाची चलबिचल होऊ लागली. मला तो पसत नसल्यामुळे मी सुरवातीला नाही म्हटले खरे; पण आपले धोरण कमकुवतपणाचे व असमाधानकारक आहे असा विचार मागाहून डोक्यांत आला. एक ठरावाच्या बाजूने तरी बोलावे, नाही तर विरोध तरी करावा. लटपट करण्यांत, लोकांच्या तर्कशक्तीवर गोष्टी सोंपविण्यांत अर्थ नाही असें ठरवून कॉंग्रेसमध्ये ठराव मांडला जाण्याच्या आधी कांहीं मिनिटें मी समति दिली. माझ्या भावना काय आहेत व मी ठरावाला पूर्णपणे कां पाठिंबा देत आहे याचे स्पष्टीकरण मी त्या अफाट जनसमुदायापुढे अगदीं मोकळेपणाने केले व ठरावाला श्रोतृवर्गांनींही पाठिंबा द्यावा अशी विनंति केली. माझ्या अंतःकरणाचे बोलच त्या भाषणांत उमटले होते; त्यांत अलंकार अथवा शब्दलालित्य नसूनहि ते फार उत्तम वटले. पूर्वतयारीनंतर केलेल्या माझ्या अनेक भाषणांहून ते भाषण सरस झाले.

ह्याशिवाय भगतसिंगाच्या ठरावावर व मूलभूत हक्कांच्या व आर्थिक धोरणा-संबंधीच्या ठरावावर देखील मी भाषण केले. आर्थिक धोरणाच्या ठरावाकडे माझे विशेष लक्ष होते. त्या ठरावात एका नव्या दृष्टीचा अतर्भाव झालेला होता. आतां-पर्यंत फक्त राष्ट्रवादी विचारसरणीनुरूप कॉंग्रेसचे कार्यक्रम आग्रण्यांत येत असत. सामान्यतः स्वदेशी व जोडधंदे हे विषय सोडून बाकीचे आर्थिक प्रश्न हातीं धरण्याचे कॉंग्रेस टाळत असे. परंतु कराचीच्या ठरावाप्रमाणे मुख्य धर्मांचे राष्ट्रीयकरण करण्याचा निश्चय करून कॉंग्रेसने समाजवादाच्या दिशेने अत्यंत अल्प अशा प्रगति केली. अर्थातच त्या ठरावांत समाजवाद असा यत्किंचितहि नव्हता. एकाद्या भांडवलदार राष्ट्राला मुद्धा त्या ठरावांतील सर्व मुद्दे मान्य झाले असते.

तथापि ह्या अत्यंत सौम्य व साध्या ठरावामुळे देशील हिंदुस्थान सरकारच्या बऱ्या अधिकाऱ्यांत फार मोठी खळबळ उठून राहिली. आपल्या नेहमींच्या अक्कल-हुपारीने त्यांनी अमाहि तर्क वापरला असेल की, कराची बंदरांत बोल्शेविक रशियाच्या सोन्याच्या रक्ताक्षित लगडा येऊन पोचल्या असून कॉंग्रेसमधील पुढाऱ्यांना रशियाने लांच देऊन आपलेसे करून घेतले आहे. हे बडे अधिकारी एक प्रकारच्या राजकीय गोपांत ठेवल्याप्रमाणे राहतात बाह्य जगाशी त्यांचा सवय येत नाही व सर्वत्र गुप्ततेचे वानावरण पसरलेले असल्याकारणाने त्यांच्या उतावळ्या मनावर अद्भुत व कपोलकल्पित गोष्टींचा तक्राल परिणाम होतो. त्यांच्या हातीं लागलेला गुप्त गोष्टींचा पाझर त्यांच्या कृपेतील वृत्तपत्रांतून मोठ्या रहस्यमय रूपाने प्रसिद्ध करण्यांत येतो व त्याचबरोबर हळूच असं हि सुचविण्यांत येत असते की, सर्व गूढ उकलतां आले तर कळल्या त्यापेक्षा किती तरी अद्भुत गोष्टी उजेडात येतील. ह्या

नेहमींच्या वक्र मार्गानें कराची येथें पास झालेल्या मूलभूत हक्कांच्या ठरावाचा अनेक वेळां उल्लेख झालेला आहे. त्या उल्लेखांत सरकारी दृष्टिकोणाचें प्रतिबिंब उमटलेलें आहे असें मी तरी समजतो. किंवदंति अशी आहे की, हा ठराव अथवा त्यापैकी बराचसा भाग एका अज्ञात कम्युनिस्ट व्यक्तीनें तयार केला व नंतर हा ठराव मान्य करा, नाही तर दिल्ली-समेटाला मी विरोध करीन, अशा तऱ्हेचा धमकीचा खलिता मी गांधीजींना पाठविला. आणि नंतर मला खुलविण्यासाठीं गांधीजींनीं ठरावास मान्यता देऊन शेवटच्या दिवशीं कंटाळून गेलेल्या विषयनियामक कमिटीच्या मार्फी तो ठराव लादला.

आतांपर्यंत ह्या अज्ञात व्यक्तीचें नांव स्पष्टपणें कोणीच सांगितलेले नाही, परंतु सदभावनेरून तें कळण्यासारखें आहे. छपवाछपवीची अग्नर वळसेदार पद्धतीची मला आवड नसल्यामुळे ही व्यक्ति म्हणजे एम. एन. रॉय असावी असे म्हणण्यास मला कांहींच प्रत्यवाय दिसत नाही. त्या ठरावाबद्दल खुद्द एम. एन. रॉय यांचें काय मत आहे तें समजलें तर सिमला व दिल्ली येथील बड्या घेडांना त्यापासून बराच बोध मिळेल असें वाटतें. मध्यमवर्गीयांच्या सुधारणावादी दृष्टिकोणाचा छानसा नमुना म्हणून कम्युनिस्ट त्या ठरावाबद्दल तिरस्कारच दर्शवीत असतात.

गेली १७ वर्षे तरी निदान गांधीजींचा व माझा दृढ परिचय झालेला आहे. त्यांना धमकीचीं पत्रे पाठविण्याची अथवा त्यांच्याबरोबर सोदा करण्याची कल्पनाच माझ्या मनाला असह्य वाटते. आम्ही काहीं प्रश्नांवर आपसांत जुळतें घेऊ अग्नर एकमेकांस रामराम ठोकू; पण बाजारी सौद्याचा व्यवहार परस्परात होणें कधींच शक्य नाही.

अशा तऱ्हेचा ठराव काँग्रेसने करावा ही कल्पना फार पूर्वीपासून होती. सयुक्त-प्रांतीय काँग्रेस कमिटीनें समाजवादी ठरावाला मान्यता मिळावी म्हणून बरेच दिवस खटपट चालविली असून १९२९ सालीं ऑल इंडिया काँग्रेस कमिटीकडून तात्त्विक मान्यता मिळविण्याच्या कार्मीं तिला थोडेंसें यशहि आलें होते. नंतर कायदेमग सुरू झाला. १९३१ च्या फेब्रुवारी व मार्च महिन्यांत फिरावयास जाताना गांधीजींबरोबर माझे जें बोलणें झाले, त्या वेळीं यासबर्धी मी माझे म्हणणें त्यांना सांगितलें होते. आर्थिक धोरणासबर्धी एक ठराव पास करण्यांत यावा ही कल्पना त्यांनाहि पसंत पडली. ठरावाचा मसुदा तयार करून मला तो दाखवा, आपण कगचीला त्याची चर्चा करूं, असे त्यांनीं मला सांगितलें. मी मसुदा तयार केल्यावर त्यांनीं त्यांत अनेक फेरबदल व सूचना केल्या. वर्किंग कमिटीपुढे विचारासाठीं तो ठराव मांडण्यापूर्वी ठरावावर आम्हां दोघांचे एकमत व्हावें अशी त्यांची इच्छा होती. पुष्कळ मसुदे मला करावे लागले, त्यामुळे थोडा विलंब झाला. सरते शेवटीं एका मसुद्यावर गांधीजींचें व माझें एकमत होऊन वर्किंग कमिटीपुढें व तदनंतर विषयनियामक कमिटीपुढें तो मांडण्यांत आला. अशा तऱ्हेचा ठराव

विषयनियामक कमिटीपुढे नव्यानंच येत होता. त्यामुळे कमिटीतील कांहीं सभासदांना थोडें आश्चर्यहि वाटलें.

ठरावाचा मसुदा तयार करीत असतां अनेक लोक माझ्या तवूंत येत, व मी ठरावाच्या बाबतींत त्यांच्याशीं विचारविनिमय करीत असें. पण एम. एन. रॉय यांचा त्यांत कांहींच संबंध नाही एम. एन. रॉय यांना हा ठराव अमान्य होईल, हास्यास्पद वाटेल, ही गोष्ट मी जाणून होतो.

कराचीला येण्याच्या आधीं कांहीं दिवस अलाहाबादेस मला एम. एन. रॉय भेटले. एके दिवशी सध्याकाळीं ते अचानकपणें आमच्या घरीं आले. ते हिंदुस्थानांत आहेत याची मला कल्पना देखील नव्हती. तरी पण त्यांना १९२७ सालीं मास्को येथे पाहिलेले असल्यामुळे येता क्षणींच मीं त्यांना ओळखले. नंतर ते मला कराचीला भेटले. पण ते केवळ पांचच मिनिटें गेल्या कांहीं वर्षांत राजकीय दृष्ट्या माझा निषेध करणारें बरेंचसे लिखाण रॉय यांनीं लिहिलेले आहे, व टीका करता करतां मला सडकून दश करण्याच्या कामांत त्यांना बरेच वेळां यशहि आलेलें आहे. त्यांच्या व माझ्या मतांत पुष्कळ भेद असला, तरीहि त्यांच्याबद्दल मला एक प्रकारचे आकर्षण वाटे व त्यांच्यासाठीं जीं कांहीं अल्पस्वल्प गोष्टे करता येईल तीं मीं हौसनें करीत असें. त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे मला त्यांच्याविषयीं जसें आकर्षण वाटत होतें, त्याचप्रमाणें त्यांची एकाकी अवस्था पाहून मला त्यांच्याविषयीं जिव्हाळा वाटू लागला होता. सर्वजण त्यांना सोडून गेले होते. त्यांच्या मागे ब्रिटिश सरकारचा ससेमिरा तर होताच. हिंदुस्थानांत स्वतःला कम्युनिस्ट म्हणवून घेणारे लोक विश्वासघातकी म्हणून त्यांचा धिक्कार करीत होते. रशियांतोळ कित्येक वर्षांच्या वास्तव्यानंतर व कोमिंटर्नशीं केलेल्या सहकार्यानंतर त्यांची व कम्युनिस्टांची फाटाफूट झाली असेल अथवा विरोधी पक्षांनें सहकार्य चालू ठेवणें अशक्य करून सोडले असेल. हें असे कां घडलें ? त्यांचीं सध्यांचीं मते काय आहेत ? अथवा कटर कम्युनिस्टांशीं त्यांचा विरोध कोठें येतो ? याविषयीं मला तेव्हां कांहींच माहिती नव्हती व अद्यापि मूढां नाही. पण अशा दर्जाच्या माणसाला सर्वांनीं वाळीत टाकावें याचें मला दुःख झालें व माझा तसा शिरस्ता नसतांहि त्यांच्या बचाव-कमिटीमध्ये मी सामील झालों. १९३१ सालापासून तुरुंगांत रॉय हे जवळ जवळ एकांतवासाचीच शिक्षा भोगीत आहेत.

कराचीच्या अधिवेशनाच्या शेवटीं नवी वर्किंग कमिटी निवडण्यांत आली. कराचां येथे वर्किंग कमिटीचा निवड झाल्यानंतर आम्हाला कल्पना नव्हती असा एक अनिष्ट प्रसंग घडून आला. ऑ. इ. कॉ. कमिटीच्या मुसलमान सदस्यांनीं वर्किंग कमिटीतील एका मुसलमान गृहस्थाच्या बाबतींत हरकत उत्पन्न केली. त्यांच्या गटापैकी कोणालाहि निवडण्यांत आलें नाही, म्हणूनहि कदाचित् त्यांचीं मनें दुखावलीं असतील. वर्किंग कमिटीच्या १५ जागांत सर्व गटांच्या प्रतिनिधींचा

समावेश करून घेणे शक्य नाही. शिवाय भांडणाचें कारणसुद्धां स्थानिकच होतें. या भांडणाचा परिणाम असा झाला कीं, पंजाबांतील काँग्रेसमधून हा विरोधी पक्ष निघून गेला व इतरांच्या सहाय्यानें त्यानें अहरार पक्षाची स्थापना केली. पंजाबांतील कांहीं धडाडीचे व लोकप्रिय मुसलमान काँग्रेसकार्यकर्ते त्या पक्षाभोवतीं गोळा झाल्यामुळे त्या पक्षाला पंजाबांतील पुष्कळ मुसलमान मिळाले. वरिष्ठ वर्गातील लोकांनीं चालविलेल्या मुसलमानांच्या दुर्बळ अशा जातीय संघटनेपेक्षां किती तरी जोरदार अशी संघटना या पक्षानें करून दाखविली. पुढें अहरार पक्षसुद्धां जाति-निष्ठच बनला. परंतु मुसलमान जनतेशी त्याचा संबंध येत असल्यामुळे त्या पक्षांतील जिवंतपणा व आर्थिक दृष्टिकोण मात्र कायम राहिला. हिंदी सस्थानांमधील व विशेषतः काश्मीरमधील मुसलमानांच्या चळवळींत ह्या पक्षानें महत्त्वाची कामगिरी बजावली आहे अहरार पक्षाचे पुढारी काँग्रेसमधून गेल्यामुळे आमचे केवढें नुकसान झालें त्याची कल्पना आम्हांला कराची येथें आली नाही. बाकी त्यांच्या रुसव्याला वर्किंग कमिटीची निवडणूक हें एकच कारण नव्हतें. खरी कारणें फार खोलवर गेलेलीं होती.

आम्ही कराचीस असतांनाच कानपूर येथील हिंदु-मुसलमानांच्या दंग्याचे वृत्त आम्हांला कळलें. लोकांना मदत करण्याचें कार्य करित असतां गणेश शंकर विद्यार्थी यांना जातीय भावनेनें बेहोष झालेल्या लोकसमुदायानें जीवें मारल्याचें वृत्तहि त्यानंतर लगेच आमच्या कानांनीं आलें. त्या भीषण व पाशवी दंग्याची बातमी मुळांत खेदजनक होतीच, परंतु गणेशजींच्या मृत्यूमुळे आमच्या अतःकरणाला असह्य वेदना झाल्या. काँग्रेसमधील हजारो लोकांच्या ते परिचयाचे होते. शूर आणि निर्भय, दूरदर्शी व शहाणा असा एक जिवलग सहकारी व मित्र म्हणून संयुक्त प्रांतांत आम्ही सर्वजण त्यांना ओळखीत होतो. निराशा हा शब्दच त्यांना ठाऊक नव्हता. प्रसिद्धीकडे, अधिकाराकडे व लोकेषणेकडे पाठ फिरवून शांतपणें ते आपल्या उद्योगांत गढलेले असत. ज्या कार्याचा आदर्श त्यांनीं मोठ्या आवडीने आपल्यासमोर ठेवला होता, त्या कार्यासाठीं ऐन ताहण्यांत त्यांनीं आपल्या जिवाचें बलिदान केलें. जनतेच्या अज्ञानानें त्यांचा बळी घेतला आणि कानपूरचें व सर्व प्रांतांचे एक अत्यंत तेजस्वी रत्न हरपून गेले. त्यांच्या निधनामुळे कराची येथील संयुक्तप्रांतीय लोकांच्या छवणींत दुःखाचा अंधार पसरला. आनंद लोपून गेल्याप्रमाणे आम्हांला वाटलें. पण मृत्यूच्या छातीशीं धैर्यानें छाती भिडवून त्यांनीं वीरोचित मरण पत्करलें ह्याबद्दल आम्हांला अभिमानहि वाटला.

दक्षिणकडील सफर

मी हवा पालटण्यासाठी जावे व थोडीशी विश्रांति घ्यावी असा आग्रह माझ्या डॉक्टरांनी धरल्यामुळे मी एक महिनाभर सिलोनमध्ये जावयाचें ठरविलें. हिंदुस्थान देश मोठ्या खरा, पण मी कोठेहि गेलों तरी, मानसिक विश्रांति मिळण्याचा सभव मला मुळींच दिसत नव्हता. कारण, मी जेथें जाईन तेथें राजकीय सहकारी मला भेटणार व तेच तेच प्रश्न मला भडवून सोडीत राहणार हें ठरलेलेंच होतें. हिंदुस्थानच्या अगदीं नजीकचा देश म्हणजे सिलोन. म्हणून कमला, इंदिरा व मी सिलोनलाच गेलों. १९२७ सालीं युरोपहून परत आल्यावर पत्नीला व मुलीला बरोबर घेऊन केलेली ही माझी पहिलीच सफर. त्यानंतर अशा सफरीचा योग पुनः आला नाही आणि पुढें तसा योग कधीं येईल कीं नाही याची शंकाच आहे.

सिलोनमध्ये देखील नुवारा एलिया येथें दोन आठवडे जी काय विश्रांति मिळाली, तेवढीच इतर ठिकाणीं सर्व दर्जाच्या लोकांनीं आमच्यावर सत्काराचा व मित्रभावाचा जो मारा केला, त्याखालीं आम्हीं जवळजवळ दडपूनच गेलों. हें सौजन्य पाहून मनाला फार आनंद होई. पण पुष्कळ वेळां सकोचहि वाटे नुवारा एलिया येथें आम्हीं राहत होतो, तेथेहि मजूर, चहाच्या मळ्यांतील कामकरी, वगैरे लोक कित्येक मैलांवरून येत, व रानफुलें, भाजीपाला, लोणी वगैरे जिन्नस भेटीदाखल आणीत. भाषाभिन्नतेमुळे एकमेकांशीं बोलणेंहि आम्हांला शक्य नव्हतें. एकमेकांकडे पाहून थोडेंसें स्मित मात्र आम्हीं करीत असूं. त्यांनीं दिलेल्या भेटींनीं आमचें घर फुटून जात असे. त्या वस्तू आम्हीं स्थानिक रुग्णालयांत आणि अनाथालयांत पोंचत्या करीत होतो.

पुष्कळच प्रसिद्ध ठिकाणें व इतिहासप्रसिद्ध स्थळें आम्हीं पाहिलीं. अनेक बुद्धविहारांना भेटी दिल्या. घनदाट जंगलांतून हिंडलों. अनुराधापूर एथील बुद्धाचा बद्धपद्मासनस्थ पुतळा मला अतिशय आवडला. डेहराडून जेलमध्ये असतांना माझ्या एका सिलोनी मित्रानें पाठवलेलें ह्या पुतळ्याचें छायाचित्र मी कोठडीतील माझ्या लहानशा टेबलावर ठेवून दिले होतें. त्या चित्राचा सहवास मला किती मोलाचा वाटत असे ! बुद्धाची ती धीरगभीर मुद्रा पाहून मला शांतीचा व सामर्थ्याचा लाभ होई, व विषण्णतेचे विचार मनांतून दूर जात.

करण फार अवघड आहे. परंतु इतकें मात्र सांगतां येईल कीं तिचा धर्माशीं कांहींहि संबंध नाही. बुद्धाच्या व्यक्तिमत्त्वाचा मोह माझ्या मनाला पडलेला आहे. ख्रिस्ताचीहि माझ्या मनावर अशीच विलक्षण छाप बसलेली आहे.

विहारांत व रस्त्यांवर अनेक बुद्ध भिक्षु मला दिसले. त्यांना सर्वत्र माण देण्यांत येत असे. त्यांची चर्या शान्त दान्त अशी दिसत होती. जगांनील चितेपासून ते अलिप्त आहेत असें वाटे बुद्धीची चमक मात्र त्यांच्या डोळ्यांत नव्हती. मनामध्यें “ रात्रदिन चाललेल्या बुद्धाच्या प्रसंगाच्या ” खुणाहि त्यांच्या चेहऱ्यांवर आढळल्या नाहींत. अर्थाग सागराकडे गभीरपणें वाहत चाललेल्या नदीप्रमाणें ह्या मानवी जीवनाचा ओष त्यांना भासत असावा. मला त्याच्याबद्दल किंचित् हेवा वाटला. त्यांच्याप्रमाणें आपणालाहि शांति राम लाभार्हे म्हणून जरा तळमळ उत्पन्न झाली; पण मनात मी जाणून होती कीं, कळोळांतून व वादळांतूनच आपणाला आपली जीवन-नौका हाकावयाची आहे. आणि बाहेरच्या वादळांइतकीच प्रचंड वादळें माझ्या अन्तःकरणात देखील उठत असत. मग माझ्या मनाची तरी नांगर टाकून वरवा करणार तरी कोठ ! आणि वादळ्याच्या मान्यापासून बचाव करील असें निवाऱ्याचे बंदर मला गवसले तरी तेथें मला सुख वाटेल असें कशावरून !

पण कांहीं काळ सिलोनचा भूमि मोठी रम्य वाटली. मनांत आलें कीं भोवतीं स्वर्नसृष्टीचीं फुले उमळू द्यावीत आणि रिझविणारा व गुगवणारा मुखोष्ण वारा अग गोजारीत असतां तेथेच स्वस्थ पडून राहावं. माझ्या त्या वेळच्या मनःस्थितीशीं सिलोनचें वातावरण जुळत असे होते. तेथील वन-श्री पाहून मी आनदानें वेडा झालों. पण हा विद्यार्ताचा काळ लवकरच संपला आणि निरोप घेताना आमंडाला खरेंखुरें दुःख झालें. तेथील निसर्गशोभेची व लोकांची मला वारंवार आठवण होते. माझ्या तुरुंगांतील लांबलचक व कटाळवाण्या जीवनांत ह्या आठवणीमुळें बऱ्याच वेळां विरगुळ उत्पन्न झालेला आहे. एक लहानसा प्रसंग मला आठवतो; तो जाफना येथे घडला असावा. आमची मोटर थांबवून तेथील शिक्षकांनीं व विद्यार्थ्यांनीं आमचें स्वागत केलें. विद्यार्थ्यांचे उन्साही व आनंदी चेहरे डोळ्यांत भरण्यासारखे होते. त्यापैकी एक जण चट्कन पुढें झाला व माझ्याशीं हस्तांदोलन करून मी प्रश्न विचारला नसतांहि म्हणाला, “ मार्गांत मी घुटमळणार नाहीं. ” ते पाणीदार डोळे व तो करारी तरतरीत चेहरा मला अद्यापि आठवतो. तो मुलगा कोण याचा मला पत्ता लागला नाहीं. कां कोणास ठाऊक, पण आयुष्याच्या बिकट वाटेवर तो अडखळणार नाहीं, घुटमळणार नाहीं, अशी खात्री मला वाटत असते.

सिलोनहून आम्ही थेट कन्याकुमारीला गेलों. तेथून त्रावणकोर, कोचीन, मलबार, म्हैसूर, हैद्राबाद वगैरे कांहीं पुष्कळच पदारेलेल्या, तर कांहीं मध्ययुगांत घोरत पडलेल्या हिंदी सस्थानांतून प्रवास केला. म्हैसूर व त्रावणकोर संस्थानांत त्या वेळीं थोडेंस राजकीय व नागरिक स्वातंत्र्य मिळत होतें. पण आतां तेंहि नष्ट झालें आहे.

म्हैसूर संस्थानांत बंगलोर येथें प्रचंड समुदायापुढें माझ्या हस्तेें राष्ट्रीय झेंडा उभारण्यांत आला. ध्वजस्तंभ उंचच उंच असून, लोखंडाचा होता. मी इकडे परत आल्यावर थोड्याच दिवसांनी ध्वजस्तंभाचे तुकडे करण्यांत येऊन राष्ट्रीय निशाण उभारणें ह्या गुन्हा आहे असें फर्मान म्हैसूर सरकारनें काढलें. मीं उभारलेल्या झेंड्याचा अशा रीतीनें अपमान झाल्याचें ऐकून मला अतिशय वाईट वाटलें.

ब्रिटिश हिंदुस्थानांत कायदेभंग थांबविल्यापासून काँग्रेस ही कायदेशीर संस्था झालेली आहे. पण त्रावणकोरमध्ये मात्र ती अद्यापि बेकायदेशीर आहे. म्हैसूर व त्रावणकोर ह्या संस्थानांची राजकीय दृष्ट्या अशा प्रकारें पुच्छप्रगति होत आहे. हैद्राबादमध्ये तर पुच्छप्रगतीचा प्रश्नच सभवत नाही; कारण जें संस्थान कधींच पुढें सरकलें नाही, तें मागें तरी सरकणार कोठें ? तेथें राजकीय सभा नाहीत, प्रतिष्ठित वृत्तपत्रें नाहीत, सामाजिक सभा नाहीत आणि बाहेरची वृत्तपत्रेहि प्रजाजनांचीं मनें बिघडतील म्हणून आंत येऊ देत नाहीत !

कोचीनमध्ये आम्हांला “श्वेत यहुदी” पाहावयास सांपडले त्यांची प्रार्थना बघावयास आम्ही गेलो होतो. ह्या फार पुरातन जमातीची संख्या झपाट्यानें घटत चालली आहे. कोचीनमधील त्यांच्या वस्तीची जागा पुराण्या जेरुसलेम शहरासारखी दिसत असे, असें सांगतात.

मलबारच्या अन्तर्भागांत सीरियन चर्चच्या सप्रदायानुरूप चालणाऱ्या ख्रिश्चन लोकांच्या वस्तीचीं गांवेहि आम्ही पाहिलीं. युरोपच्या अगोदर पहिल्या शतकाच्या सुमारास ख्रिश्चन धर्माचा प्रसार हिंदुस्थानांत झाला होता, याची कल्पना आपल्या देशांत फारच थोड्या लोकांना असेल.

दक्षिणेकडे नेस्टोरियन लोकांची एक वसाहत आम्हाला आढळली. ती पाहून मी चकितच झालों ! आपल्या सप्रदायांत सुमारे दहा हजार लोक आहेत असें त्यांच्या धर्मगुरूंचें म्हणणें होतें. माझी समजूत अशी कीं नेस्टोरियन पथ इतर पथांत केव्हांच विलीन होऊन गेला असावा. हिंदुस्थानांत त्याचा कधींकाळीं प्रचार झाला असेल, याची तर मला कल्पनाहि नव्हती. पण एके काळीं या पथाचे अनुयायी बनारसपर्यंत पसरले होते असें सांगण्यांत आलें.

सरोजिनी नायडू व त्यांच्या मुली पद्मजा व लैलामणि यांना भेटण्यासाठीं आम्ही मुद्दाम हैद्राबाद येथें गेलों होतो. तेथें असतांना पडदानशीन ख्रियांची सभा त्यांच्या घरीं भरली व कमलानें त्या सभेंत भाषण केलें. पुरुषांनीं कंलेल्या धर्माविरुद्ध व स्त्रीविरुद्ध आपण लढलें पाहिजे वगैरे तिच्या आवडत्या मुद्द्यांवर ती बहुधा बोलली असावी. यानंतर दोनतीन आठवड्यांनीं एक मनोरंजक गोष्ट घडून आली. ‘तुमचें भाषण ऐकल्यापासून माझी बायको विचित्र चाळे करूं लागली आहे, माझे ती ऐकत नाही, उलट जबाब देते, इतकेंच नव्हे तर चढेलपणानें वागते’ वगैरे तक्रारींनीं भरलेलें एक पत्र एका पिसाळून गेलेल्या नवरोजींनीं कमलेकडे पाठविलें !

सात आठवड्यांनीं आम्ही पुनः मुंबईला आलों व लगेच मी काँग्रेसच्या राजकारणाच्या प्रवाहांत उडी टाकली. हिंदुस्थानांतील वाढती व बदलती परिस्थिति, संयुक्त प्रांतांतील किसानांची चळवळ, खान अबदुल गफ्फारखान यांच्या नेतृत्वाखालीं फौफावत चाललेलें लाल डगलेवाल्यांचें दल, वगालमधील कळसास पांचलेला असंतोष व सताप, सनातन बनलेला जातीय प्रश्न, सरकार व काँग्रेस यांच्यांत सुरू असलेले अनेक मुद्द्यांवरील स्थानिक बखेडे, वगैरे प्रश्न वकिंग कमिटीपुढें दत्त म्हणून उभे होतेच. शिवाय सारखा उपस्थित होणारा आणखी एक प्रश्न होता, तो असा की, दुसऱ्या मंडलाकार परिषदेला काँग्रेसनें प्रतिनिधि पाठवावा कीं नाहीं? व प्रतिनिधि म्हणून महात्मा गांधींनीं जावें कीं काय ?

समेटाच्या कालांतील कटकटी

मंडलाकार परिषदेला गांधीजींनीं जावें न जावें ह्या प्रश्नाची भवति-न-भवति एकसारखी सुरु होती. पण निश्चित उत्तर कांहीं मिळेचना. अगदीं शेवटच्या घटकेपर्यंत कोणालाच कल्पना नव्हती, काँग्रेसच्या वर्किंग कमिटीला अथवा खुद्द गांधीजींनाहि कल्पना नव्हती. नवे नवे प्रसंग घडून येत, त्याप्रमाणें वातावरणांत चढउतार होई, व त्याबरोबर प्रश्नाच्या उत्तरांतहि बदल पडे.

राज्यघटनेचा पाया मंडलाकार परिषदेनें तयार केलेलाच आहे, चित्रांतील मुख्य रेषा ओढून झालेल्या आहेत, आतां फक्त रंग भरणें बाकी आहे असे ब्रिटिश सरकारकडून सांगण्यांत येई, पण काँग्रेसच्या मते जें कांहीं चित्र काढावयाचें, रंगवायचें असेल त्याची अगदीं कोऱ्या कागदावर सुरुवातीपासून मांडणी करणें अवश्य होते. सयुक्त राज्यघटना व संरक्षक बंधनें यांच्या कल्पना दिल्ली-समेटान्वयें मान्य करण्यांत आल्या हें खरें; पण हिंदुस्थानचा प्रश्न सयुक्त राज्यघटनेच्या द्वागच सुटेल ही गोष्ट आम्ही किती तरी दिवसांपासून मान्य करीत आहो आहो. परंतु तेवढ्यावरून मंडलाकार परिषदेत तयार झालेली सयुक्त राज्यघटना आगहाला मान्य आहे असें तर्कशास्त्र लडविणें योग्य ठरलें नसतें. राजकीय स्वातंत्र्य व सामाजिक क्रान्ति याशीं पूर्णपणें सुसंगत अशीच सयुक्त घटनेची कल्पना होती परंतु संरक्षक बंधनें मात्र स्वातंत्र्याच्या कल्पनेशीं सुसंगत आहेत हें सिद्ध करणें कठीण झाले असतें. त्यांच्या योगानें हिंदुस्थानच्या अधिराज्याचा फार मोठा बाध येणार होता. तथापि “ हिंदुस्थानच्या हिताची ” ही पुस्ती बंधनांच्या मार्गे जोडलेली असल्यामुळें नटींवरून बाहेर पडण्याचा राजमार्ग नसला तरी थोडीशी फट आम्हांला मिळण्यासारखी होती. सैन्य, परराष्ट्रीय खाते व आर्थिक धोरण यांच्यावर पूर्ण ताबा इतकें दिल्याशिवाय घटनेचा स्वीकार करण्यांत येणार नाही आणि हिंदुस्थानच्या परराष्ट्रीय (म्ह. मुख्यतः ब्रिटिश) कर्जाची छाननी केल्याशिवाय तें फेडण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारणार नाही हें कराची-काँग्रेसमध्ये स्पष्टच झालें होतें. त्याचबरोबर नागरिकांच्या मूलभूत हक्कांच्या ठरावामुळें काँग्रेसला कोणत्या राजकीय व आर्थिक पुनर्घटना इष्ट वाटतात, तेंहि समजण्यासारखें होतें. मंडलाकार परिषदेच्या निर्णयांच्या व हिंदुस्थानांतील विद्यमान राज्यकारभाराच्या चौकटीत काँग्रेसचें हें धोरण बसणें अगदीं अशक्य होतें.

काँग्रेसच्या व सरकारच्या दृष्टिकोणांत साता समुद्रांचें अंतर असल्याकारणानें त्यांची कधीकाळीं सगति जुळेल ही कल्पना असंभाव्य कोर्टांतील वाटत होती. मंडलाकार परिषदेत आपलें व सरकारचें कोणत्याहि बाबतीत एकमत होईल अशी फारच थोड्या काँग्रेसभक्तांची अपेक्षा असेल. गांधीजी वस्तुतः आशावादी, पण त्यांनाहि फारसे कांहीं निष्पन्न होईल असें वाटत नव्हतें. पण निराश न होतां अगदीं अखेरपर्यंत प्रयत्न करण्याचें त्यांनीं ठरविलें. दिल्ली-समेटाप्रमाणें प्रयत्न करणे तर प्राप्तच होते, मात्र मंडलाकार परिषदेसमोर आमची बाजू साकल्यानें मांडण्याची स्वतंत्रता आम्हास मिळाली व आमच्या या स्वातंत्र्याच्या मार्गांत पूर्वीं ठरलेल्या निर्णयांची आडकाठी लावण्यांत आली नाही, तरच काँग्रेसनें परिषदेत भाग घ्यावा असें ठरलें होतें. हिंदुस्थानातील परिस्थिति बिकट झाली असती, तर मंडलाकार परिषदेला जाणे तसेच राहिले असतें; कारण मग सरकारबरोबर दोन हात करून भयकर दडपशाहीला तोड द्यावे लागलें असतें. आणि इकडे आमचीं घरेदारें जळू लागल्यावर, आगच्या डोबाकडे डोळेझांक करून राज्यघटनेच्या शास्त्रार्थाची चर्चा काँग्रेसच्या प्रतिनिधींनीं लडनमध्ये बसून करणे अनुचित ठरले असते.

देशातल परिस्थिति भराभर बदलत होती. बंगाल, संयुक्त प्रांत, आणि सरहद्द प्रांत यांतील बदल चांगलाच लक्षांत येण्याजोगा होता. बंगालमधील हजारों राजबदां तसेच तुरुंगांत राहिले, दिल्ली-समेटाचा त्यांना कांहींच फायदा झाला नाही. शिवाय स्थानबद्ध कैदी होते ते निराळेच. राजद्रोहाच्या निमित्तानें नव्या नव्या लोकांची धरपकड सुरूच होती. सरकारनें अगदीं समेटापूर्वींच्याच नेटानें दडपशाहीचें सत्र चालू ठेविलें आहे असें दिखून येत होते. बंगालमधील दहशतवादांमुळे तेथील काँग्रेसचे काम बिकट होऊन बसले होते. काँग्रेसच्या नित्य कार्याचें व कायदे-भंगाच्या मानानें दहशतवाद्यांच्या कार्याचे क्षेत्र व महत्त्व फारच अल्प होतें. तथापि त्यांच्या कामाचा गाजावाजा अतिशय होऊन त्यांच्याकडे लोकांचें लक्ष जात असे. दहशतवादांच्या वातावरणांत काँग्रेसचा शांततामय प्रत्यक्ष प्रतिकारसुद्धां जोमानें मूळ धरीना. परंतु दहशतवादी कार्याच्या पाठोपाठ सरकारची जी सक्त दडपशाही सुरू होई, तिचा प्रसाद मात्र दहशतवादी व बिनदहशतवादी कार्यकर्त्यांना सामान्यतः सारख्याच प्रमाणांत भोगावा लागे.

कायदे दहशतवाद्यांसाठीं केलेले असले, तरी तेथील पोलिस व अधिकारी यांना अप्रिय वाटणाऱ्या काँग्रेसमधील व मजूर-शेतकरी यांच्यामधील कार्यकर्त्यांवर ते लागू केल्याशिवाय कां राहतील? वर्षानुवर्षे तुरुंगांत कुजत पडलेल्या स्थानबद्ध कैद्यांपैकीं कित्येक कैद्यांचा दहशतवादाशीं कदाचित् कांहीं संबंधहि नसेल; पण आपलें निरपराधित्व सिद्ध करण्याची अथवा आपल्याविरुद्ध आणलेला पुरावा खोडून काढण्याची संधीच त्यांना मिळालेली नव्हती. आपण सरकारचें कोणतें घोडें मारलें हेंहि त्यांना कळलेलें नव्हतें. राजकीय गुन्ह्यांच्या बाबतींत हिंदुस्थानांतील कायदे किती

सूक्ष्म व सर्वकष केलेले आहेत ते सुप्रसिद्धच आहे. त्यांच्या जाळ्यांतून सहसा कोणी निसटावयाचा नाही. इतकें असूनसुद्धां ह्या लोकांची न्यायासनासमोर चौकशी करण्यांत आली नाही याचें कारण पोलिसजवळ भरपूर पुरावाच नसावा. पुष्कळदां असेहि प्रसंग घडतात कीं, कोर्टांत निर्दोषी ठरून मागूस बाहेर पडतो न पडतो तोंच त्याच्या हातीं बेज्जा ठोकून स्थानबद्ध कैदी म्हणून त्याला तुरुंगांत ढकलण्यांत येते.

बगालमधील हा पेंच सोडविण्याच्या बाबतींत वर्किंग कमिटी अगदीं मेटाकुटीस आलेली होती. निरनिराळ्या स्वरूपांत बगालचा प्रश्न पुढें उभा राहा व त्यासंबंधीं वर्किंग कमिटी यथाशक्ति निर्णयहि देत असे. अशाने प्रश्नाचें मूळ उपटलें जाणार नाही हें ती ओळखून होती. पण वर्किंग कमिटीला तरी दुसरा तिसरा काय मार्ग होता? तथापि वर्किंग कमिटीचें हे वर्तन पाहून बगालमध्ये असतोष वाढूं लागला. काँग्रेसचें कार्यकारी मंडळ व इतर प्रांत यांच्या मनांत आपल्याविषयीं सहानुभूति वसत नाही, संकटसमयीं सर्व सोयरे आपणांस सोडून जातात असें बगालला वाटूं लागलें. ही कल्पना सर्वस्वी खोटी होती. सर्व देशाला बगालविषयीं आपुलकी वाटत असे. पण ह्या भावना परिणामकारक रीतीने व्यक्त कशा कराव्या ते मात्र लोकांना समजत नव्हतें. शिवाय ज्याला त्याला आपल्या परसांत लागलेल्या आगी विझवावयाच्या होत्याच.

संयुक्त प्रांतांतील शेतकऱ्यांचा प्रश्न फारच बिकट होत चालला होता. ह्यासंबंधांत प्रांतिक सरकारने कालहरणाचे धोरण स्वीकारलें होतें. धाकदपटशा देऊन वसुलीला सुरुवातहि करण्यांत आली. जप्या वगैरेचे सत्र सारसकट सुरू झालें. आम्ही सिलोनमध्ये असतांना दोनतीन ठिकाणीं वसुलीची जबरदस्ती केल्यामुळें शेतकऱ्यांचे दगोहि पेटले. दंगे तसे फार मोठे नव्हत. परंतु दुर्दैवानें त्यांत एका जमिनदाराचा किंवा त्याच्या हस्तकाचा खून पडला. गव्हर्नर सर मालकम हेली यांच्याबरोबर संयुक्त प्रांतांतील परिस्थितीविषयीं चर्चा करण्यासाठीं गांधीजी नैनीताल येथें गेले होते. तेथील वाटाघाटी वांझच ठरल्या. सरकारनें सूट जाहीर केली ती अपेक्षेपेक्षां पुष्कळच कमी होती. खेड्यांतून अतिशय जोराची अशी चळवळ अव्याहत चालू होती. जमिनदारांबरोबर सरकारचीहि दडपशाही सुरू होऊन हजारों शेतकऱ्यांची हकालपट्टी व्हावयास लागली व त्यांच्या मालमत्तेवर जप्या येऊं लागल्या. त्यामुळें परिस्थिति अशा निर्माण झाली कीं, दुसरा तिसरा देश असता तर शेतकरी खात्रीनेच बंड करून उठते. ते हिंसेपासून अल्पित राहिले त्याचे बरेंचसें श्रेय माझ्या मतें काँग्रेसलाच दिलें पाहिजे. उलट शेतकऱ्यांवर मात्र हवा तितका अस्वाचार करण्यांत आला.

या संकटकालांत धान्याचे भाव अतोनात उतरल्यामुळें ज्यांच्या जमिनी अद्यापि दिसकावून घेतलेल्या नव्हत्या, अशा दरिद्री लोकांना घांसभर अन्न तरी मिळूं लागलें ही एक त्यांतल्या त्यांत बरी गोष्ट घडली म्हणावयाची.

सरहद्द प्रांतांतहि बंगालप्रमाणेच परिस्थिति होती. तेथील राज्यकारभार नेहमीच लष्करी स्वरूपाचा असे, व खास कायद्याप्रमाणे व वटहुकुमाप्रमाणे व्यवस्था चालत असून साध्या गुन्ह्याबद्दल भयंकर कडक शिक्षा देण्यांत येई. त्यामुळे तेथे नेहमीच आग धुमसत असायची. अशा प्रकारच्या जुलुमी राज्यकारभाराचा प्रतिकार करण्यासाठीं अब्दुल गफार खान यांनीं फार मोठी चळवळ सुरू केली व लवकरच सरकारच्या डोळ्यांत ते सल्लं लागले. सहा फूट तीन इंच उंचीचा त्यांचा धिप्पाड देह खेडोपाडीं नजरेस पडूं लागला. ठिकठिकाणीं त्यांनीं उगलेवाल्यांचीं केद्रे प्रस्थापित केलीं व लवकरच त्यांनीं व त्यांच्या पट्टशिष्यांनीं सर्व प्रांतांत “खुदा-इ-खिदमतगारां”चें जाळें विणून टाकलें. हे लोक पूर्ण शांततेनें आपल्या कार्याचा प्रचार करीत असत. त्यांच्यावर संदिग्ध असे अनेक प्रकारचे आरोप करण्यांत आले असले, तरी अत्याचाराचा एकहि आरोप शाबीत झालेला नाही. युद्धाचे व हिंसेचे वातावरण सरहद्द प्रांतांत पिढ्यान् पिढ्या चालत आलेलें असून सरहद्दीवरील आडदांड लोकांचा शेजारहि खुदा इ खिदमतगारांना मिळालेला होता. अशा क्षेत्रांत शिस्तशीर संघटनेचें भरघोस पीक येत चाललेलें पाहून व त्यांत रसरसणारें राष्ट्रीयत्वाचें तेज दृष्टोत्पत्तीस येऊन सरकारचें धावें दणाणून गेलें. लाल उगलेवाल्यांच्या शांततामय अहिंसावादी धोरणावर सरकारचा विश्वास असेल असें मला वाटत नाही. परंतु तसा विश्वास असता तरीहि सरकारला त्यांच्या चळवळीची भीति वाटल्यावांचून राहती ना. सरकारचें चित्त बेचैन व्हावें अशाच प्रकारची जागृत व सुप्त शक्ति त्या संघटनेच्या ठर्यां होती.

या प्रचंड चळवळीचे नेते म्हणजे अब्दुल गफार खान. त्यांना “फक्त-इ-पठाण ” म्हणजे “ पठाणाचा अभिमान ” अथवा “ गांधी-इ-सरहद्द ” म्हणजे “ सरहद्द गांधी ” असें संबोधण्यांत येई. आपल्या धीम्या व चिकाटीच्या प्रयत्नांच्या जोरावर त्यांनीं विलक्षण लोकप्रियता संपादन केली होती. सरकारच्या दडपशाहीमुळे त्यांचें धैर्य अणुमात्र खचलें नाही. नेहमींच्या अर्थानें त्यांना मुत्सद्दी म्हणतां येणार नाही; कारण राजकारणांतील डावपेच अथवा कारवाया त्यांच्या परिचयाच्या नाहीत. शरीरानें जसे ते सरळ, तसे ते मनानेंहि सरळ आहेत. अवडंबर अथवा पाल्हाळ माजवण्याचा त्यांना तिटकारा आहे. हिंदुस्थानबरोबर सरहद्द प्रांतालाहि स्वातंत्र्य लाभवें ही त्यांची इच्छा. परंतु राज्यघटना अथवा कायदेशीर भाषा या विषयांतले ते मर्मज्ञ नाहीत आणि त्या विषयांत त्यांना गोडीहि वाटत नाही. कोणतीहि गोष्ट साध्य करून घ्यावयाची असेल तर कर्म आचरलें पाहिजे, चढाई केली पाहिजे, एवढेंच ते जाणतात. गांधीजींनीं शांततामय मार्गानें चढाई कशी करावी हें दाखवून दिलें होतेंच; तो मार्ग अब्दुल गफार खानांना पटला. पण चढाई करावयाची तर संघटना हवी; म्हणून ते संघटनेच्या उद्योगाला लागले. संघटनेचे नियम करण्याची विशेष फिकीर न करतां त्यांनीं संघटनेला सुरुवात केली व त्यांत त्यांना अपूर्व असें यशहि मिळालें.

गांधीजीविषयी त्यांना फार आदरभाव वाटतो. प्रथम प्रथम लाजाळूपाणामुळे व अंगच्या नम्रतेमुळे ते गांधीजीपासून दूरदूरच राहत. नंतर अनेक गोष्टींची चर्चा करतां करतां त्यांचा संबंध वाढत गेला. आपल्यापैकी पुष्कळांना न पटलेले अहिंसेचे शास्त्र या पठण गृहस्थाला मान्य व्हावे हे मोठे आश्चर्य आहे. त्या तत्त्वावर त्यांची श्रद्धा बसली म्हणूनच जुलुमाची पर्वा न करतां अहिंसापालनाची शिकवणूक आपल्या लोकांना देणे त्यांना शक्य झाले. सरहद्द प्रांतांतील लोकांनी आपल्या डोक्यांतून हिंसामय विचारांचे पूर्ण निर्मूलन केले आहे असे म्हणणे मूर्खपणाचे ठरेल. कोणत्याच प्रांतांतील लोकांबद्दल असे विधान करतां येणार नाही. कारण भावनेच्या लाटेबरोबर जनता हेलकावे खात असते. अशी एकादी लाट उसळली म्हणजे जनसमुदाय कसा वागेल याबद्दल भविष्य करणे शक्य नाही. तथापि सरहद्दीवरील लोकांनी १९३० साली जी शिस्त पाळली ती आश्चर्यजनक होती यात शकाच नाही.

सरकारी अधिकारी व आमचे कांही बुजरे देशबांधव सरहद्द गांधीकडे साक्षांक नजरेने पाहत असतात. त्यांच्या शब्दावर ह्या लोकांचा विश्वास बसत नाही. या गृहस्थांचे कांहीतरी खोल कारस्थान असावे असे त्यांना वाटते. परंतु गेल्या कांही वर्षांत खुदा-इ-खिदमतगारांशी काँग्रेसचे दाट मैत्रीचे संबंध जुळून आले असून परस्परबाद्दल एकमेकांना आदर वाटू लागला आहे. काँग्रेसकार्यकर्त्यांत अबदुल गफारखान यांच्याबद्दल पुष्कळच प्रेम वसत आहे. परंतु केवळ वैयक्तिक सहकारी एवढ्या एकाच दृष्टीने त्यांना महत्त्व आलेले नाही. आमच्या राष्ट्राय लढ्यातील शूर व दुर्दमनीय सैनिक बांधवांच्या त्यागाचे व धैर्याचे ते एक प्रतीक होऊन बसले आहेत.

अबदुल गफार खान यांचे नांवहि माझ्या कानां आले नव्हते, तेव्हांपासून मी त्यांच्या बंधूना म्हणजे डॉ. खानसाहेब यांना ओळखतो आहे. मी केंब्रिज येथे असतांना ते लडनमधील सेंट थॉमस रुग्णालयांत शिक्षण घेत होते. नंतर इनर टॅपलमध्ये. बॅरिस्टरीच्या मेजवान्या मी झोडीत असतां माझी व त्यांची चांगलीच गट्टी जमली. मी हिंदुस्थानांत आल्यानंतर बरीच वर्षेपर्यंत ते लडनमध्येच राहिले होते. लढाईच्या काळांत त्यांनी सरकारी नोकरीहि केली. त्यानंतर त्यांची माझी गांठ पडली ती नैनीच्या तुरुंगांत.

लाल डगलेवाले काँग्रेसशी सहकार्याने वागत परंतु त्यांची सघटना मात्र पृथक् होती. ह्या दोन्ही सस्थांचा दुवा सांभून देणारी व्यक्ति म्हणजे अबदुल गफार खान होत. १९३१ च्या उन्हाळ्यांत वकिंग कमिटीमध्ये खल होऊन लाल डगलेवाल्यांना काँग्रेसमध्ये समाविष्ट करून घेण्याचे नक्की ठरले व लाल डगलेवाल्यांची चळवळ काँग्रेसच्या चळवळीतच समाविष्ट झाली.

कराची-काँग्रेस उरकली की लगेच सरहद्द प्रांतांत जावे अशी गांधीजींची इच्छा होती. पण सरकारला ही गोष्ट पसंत पडली नाही. नंतर जेव्हा जेव्हा सरकारी अधिकारी लाल डगलेवाल्यांच्या कृत्यांबद्दल तक्रारी सांगू लागत, तेव्हा तेव्हा

आपल्याला सरहद्द प्रांतांत जाण्याची परवानगी मिळावी अशी आग्रहाची विनंती गांधीजी करीत असत. सरहद्द प्रांतांत जाण्याचा मीं बेत केला त्यालाहि सरकारकडून हरकत झाली. पण समेट झालेला असल्यामुळे सरकारच्या जाहीर इच्छेविरुद्ध सरहद्द प्रांतांत जाऊं नये असें मत पडलें.

ह्याव्यतिरिक्त वर्किंग कमिटीपुढील दुसरा प्रश्न म्हणजे जातीसंबंधींचा. तो जुनाच होता म्हणा; परंतु विलक्षण स्वरूपांत तो पुनः पुनः उद्भवत असे. मडलाकार परिषदेमुळे त्याला अधिकच महत्त्व प्राप्त झालें. ब्रिटिश सरकार ह्या प्रश्नाला अप्रस्थानी बसवणार व त्याला सर्वांत अधिक महत्त्व देणार ही गोष्ट उघडच दिसत होती. जातींच्या व गटांच्या प्रश्नांना महत्त्व चढावे याच धोरणाने परिषदेच्या सदस्यांची नेमणूक सरकारकडून झाली होती. सर्वसामान्य हिताच्या प्रश्नापेक्षां या मतभेदावर सदस्यांनीं अधिक जोर द्यावा हेच सरकारला हवें होतें. राष्ट्रीय वृत्तीच्या मुसलमानांपैकीं कोणाचीहि निवड करण्याचे सरकारनें साफ नाकारले. अगदीं सुरुवातीपासूनच जातीय प्रश्नांच्या जाळ्यांत परिषद गुरफटून पडली तर मुख्य राजकीय व आर्थिक प्रश्न बाजूला राहतील अशी गांधीजींना धास्ती वाटत होती. मग परिषदेला जाऊन कांहीं फायदा होण्यासारखा नव्हता. म्हणून दोन पक्षांमध्ये जातीय प्रश्नाबाबत कांहीं तरी तडजोड झाल्यानंतरच आपण परिषदेसाठीं निघावें अशी सूचना गांधीजींनीं वर्किंग कमिटीपुढे मांडली. परिस्थितीचें निदान त्यांनीं अचूक केले होते. पण वर्किंग कमिटीने त्यांची सूचना अमान्य करून जातीय प्रश्न आम्हाला मिटविता आला नाही म्हणून त्यांनीं जाण्याचें नाकारू नये असा निकाल दिला. जातीय तडजोड घडवून आणण्याचा प्रयत्नहि वर्किंग कमिटीनें करून पाहिला, पण त्यांत फारसे यश आले नाही.

हे आमच्यापुढील प्रमुख प्रश्न. इतर अनेक किरकोळ बाबीहि होत्याच. स्थानिक अधिकाऱ्यांनीं दिल्ली-समेटाचा भंग केल्याबद्दलच्या अनेक तक्रारी आमच्याकडे सारख्या येत असत. ह्यापैकीं विशेष महत्त्वाच्या तक्रारी आम्ही सरकारकडे पाठवून देत होतो त्यावर काँग्रेसवाल्यांनींच समेट मोडला आहे असे उलट आरोप सरकारतर्फे करण्यांत येत. हे आरोप-प्रत्यारोप पुढे वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध करण्यांत आले. सरकारचे व काँग्रेसचे सबंध दृढतर करण्याच्या कामीं या घासाघिशींचा उपयोग झाला नाही हे सांगणें नकोच.

बारीकसारीक गोष्टीवरून चाललेली ही घासाघिस वास्तविक विशेष महत्त्वाची नव्हती; परंतु त्यावरून एका मूलगामी विरोधाचे निदर्शन होत असल्याकारणाने तिला महत्त्व आलें होतें. तो मूलगामी विरोध कांहीं व्यक्तींनीं निर्माण केला होता असेंहि नव्हे. राष्ट्रीय चळवळींतून व शेतकऱ्यांच्या आर्थिक जीवनांतील विषमतेंतून तो निर्माण झालेला असून समाजांत आमूलाग्र फरक घडवून आणत्याशिवाय तो उन्मूलन होणें, फार काय सौम्य होणे देखील अशक्य होतें. आमच्यांतील वरिष्ठ मध्यम

वर्गाला आपल्या सामर्थ्याचा वापर व विकास करण्यासाठी संधि पाहिजे होती, म्हणून राष्ट्रीय चळवळीचें देवक बसलें. राष्ट्रीय चळवळीच्या बुडाशी राजकीय व आर्थिक प्रेरणांची शक्ति होतीच. फैलावता फैलावता ती कनिष्ठ मध्यम वर्गापर्यंत पोचून काँग्रेस ही देशांतील एक सामर्थ्यवान् संस्था बनली. आपला अत्यंत भिकारडा जीवनक्रम चालवणें सुद्धा ज्यांना दिवसेंदिवस अशक्य होत चाललें होतें, अशा जनतेतहि राष्ट्रीय चळवळीच्या निनादानें जागृति होऊं लागली. पूर्वीचें स्वयंपूर्ण आर्थिक जीवन खेडेगांवांतून केव्हांच नष्ट झालें होतें. अंशतः सरकारी धोरणामुळें व विशेषतः यंत्रसामर्थ्याशीं स्पर्धा करणें शक्य नसल्यामुळें जोड धंदे साफ बुडाले होते. त्यामुळें अधिकाधिक पोट्यांचा भार जमिनीवर पडूं लागला. हा भार देशांतील उद्योगधंद्यांमुळें हलका व्हावयाचा. पण येथील उद्योगधंद्यांची वाढ फारच आस्तेकदम होत होती. असली गाफील व साधनहीन शेतकरी जनता जगाच्या समुद्रासारख्या बाजारांत खेचली जाऊन तेथें ती लाटांबरोबर हेलकावे खात राहिली. जागतिक बाजारांत तिला स्पर्धा करतां येईना. उत्पादन पद्धति, जमीनधारणाची पद्धति वगैरेतील दोषांमुळें विशेष स्वरूपाच्या सुधारणा करणें अशक्य झालें व कुळें व जमीनदार दोघेहि घसरगुंडीला लागले. आपलें ओझें कुळांच्या पाठीवर सरकवण्याचा प्रयत्न जमीनदार कळें लागला. कुळें आणि छोटे जमीनदार जसजसे दरिद्री होऊं लागले, तसतसे ते राष्ट्रीय चळवळीकडे आकर्षित होत गेले. ज्या शेतमजुरांपाशीं मालकीचा असा जमिनीचा टीचभर तुकडा देखील राहिला नव्हता, तेमुद्दां राष्ट्रीय चळवळींत लक्ष घालूं लागले. स्वराज्य आलें कीं आपल्या टाळवरील बोजा हलका होईल व आपल्यासारख्या भणगांना जमिनीचा तुकडा तरी मिळेल अशी त्यांची कल्पना होती. पण ह्या वर्गाच्या इच्छा शेतकरी अथवा मध्यम वर्गांतील राष्ट्रीय पुढाऱ्यांच्या तोंडून खणखणीत शब्दांत उमटत नसत.

सुरुवातीला पुढाऱ्यांना कल्पना आली नाहीं, पण १९३० च्या कायदे-भंगाच्या चळवळीचा साधा जागतिक मर्दाशीं जुळून गेला होता. ह्या मदीचा तडाखा शेतकऱ्यांच्या तोंडावर बसल्याकारणानें ते कायदेभगाकडे व काँग्रेसकडे वळले लडन-मध्ये किंवा दुसऱ्या इतर ठिकाणीं एकादी सुंदर राज्यघटना तयार झाली काय अथवा न झाली काय देहाती जनतेला त्याचें सोहरेसुतक बाळगण्याचें कारण नव्हतें त्यांना जमीनवाहतुकीच्या पद्धतींत व विशेषतः जमीनदारी प्रांतांतील पद्धतींत आमूलाग्र फेरबदल झाला तर पाहिजे होता. वास्तविक जमीनदारी पद्धति निरुपयोगी झाली असून तिच्यामध्ये कांहींहि त्राण उरलेलें नव्हतें; तथापि या पद्धतीमध्ये विशेष स्वरूपाचे फेरबदल करण्याचें धाडस ब्रिटिश सरकारच्या हातून होणें शक्य नव्हतें. शेतकी-संबंधी चौकशी करण्याकरितां रॉयल कमिशनची नेमणूक झाली. तेथें देखील त्यांनीं जमिनीच्या मालकीसंबंधी व जमिनीच्या वाहतुकीसंबंधी चर्चा कळें नये असा निर्बंध त्यांच्यावर घालण्यांत आला होता.

तात्पर्य हें कीं, हिंदुस्थानांतील परिस्थितीतच विरोधाचीं बीजें असल्यामुळे केवळ गोड शब्द बोलून अगर तडजोडी करून तो नाहीसा होण्याचा संभव नव्हता. जमिनीच्या मूलभूत प्रथाचा निकाल लागल्यानंतरच तो सुटला असता. पण अशा तऱ्हेचा निकाल ब्रिटिश सरकारमार्फत लागेल ही गोष्ट सर्वस्वी असंभवनीय होती. तात्कालिक उपाययोजनांच्या योगानें कांहीं काळ कमी हाल होत, दडपशाहीचा सोटा उगारला तर लोक घाबरून गप्प बसत व त्यांची आरडाओरड बंद होई. पण मूळ प्रश्न मात्र जशाचा तसाच राहून जात असे.

ब्रिटिश सरकारची अशी एक कल्पना आहे कीं, हिंदुस्थानांतील सर्व धामधुमीला हे चळवळे लोक कारणीभूत आहेत. ही अगदींच बालिश कल्पना आहे. गेलीं पंधरा वर्षे हिंदुस्थानला असा एक थोर पुढारी लाभला आहे कीं, ज्यानें हिंदी जनतेचीं मनें प्रेमाच्या धाग्यानें बद्ध करून टाकलीं अमून जो आपल्या इच्छेप्रमाणें अनेक बाबतींत जनतेला हलवून सोडीत आहे. विद्यमान इतिहासांत त्यानें फार मोठी कामगिरी बजावलेली आहे. पण जी जनता त्याच्यामागून डोळे मिटून गेली, तिचें महत्त्व त्या पुढाऱ्यापेक्षां फार अधिक आहे. चळवळीच्या रंगभूमीवरील मुख्य कामें ह्या जनसमुदायानेंच पार पाडलीं. पडद्याआडून प्रभावी अशा ऐतिहासिक प्रेरणा जनतेला खेळवीत होत्या. त्या प्रेरणांमुळेच आपल्या पुढाऱ्याचे शब्द ऐकून घेण्याची जनतेची मानसिक तयारी झाली. ह्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचें व राजकीय आणि सामाजिक प्रेरणांचें साहाय्य मिळालें नसतें, तर कोणत्याहि पुढाऱ्याला अथवा चळवळ्याला जनतेस कार्यप्रवृत्त करणे शक्य झालें नसतें. गांधीजींचा मुख्य गुण हाच की, जनतेची नाडी त्यांना बरोबर ओळखतां येत असे व विकासाला आणि कार्याला अनुकूल अशी परिस्थिति केव्हां उत्पन्न झाली आहे हें ते अचूकपणें ताडीत असत.

देशांतील वाढत्या सामाजिक आंदोलनाशी १९३० सालची चळवळ कांहीं काळ संवादी झाल्यामुळे तिला वास्तवता प्राप्त होऊन तिच्यांत अपूर्व असें सामर्थ्य संचरलें. आधुनिक स्वातंत्र्येच्छु तरुणीप्रमाणें इतिहासाच्या हातांत हात घालून ती जणूं कांहीं चालत होती. काँग्रेसद्वाराच ही राष्ट्रीय चळवळ प्रकट होत असल्याकारणानें तिच्या सामर्थ्याबरोबर व सत्तेबरोबर काँग्रेसची प्रतिष्ठाहि वाढली. ह्या प्रतिष्ठेचें स्वरूप अस्पष्ट, अननुमेय, अव्याख्येय असें असेल; पण प्रतिष्ठा वाढत होती, हें त्रिवार सत्य. शेतकरी काँग्रेसमध्ये आला व तिची शक्ति वाढली. मुख्यतः कनिष्ठ मध्यमवर्गीय जनतेंतूनच काँग्रेसमध्ये करोल सैनिकांचा भरणा झाला व गडबडून गेलेले वरिष्ठ वर्गांतील लोकहि काँग्रेसशी सख्य ठेवणें बरें असें म्हणून वागूं लागले. काँग्रेसनें सांगितल्याप्रमाणें बहुतेक कापड-गिरण्यांनीं प्रतिज्ञा लिहून दिल्या व काँग्रेसचा रोष होईल असें कृत्य करण्याची त्यांना धाकधूक वाटूं लागली. तिकडे मंडलाकार परिषदेंत कायद्याचा मऊ कोस काढीत बडीं धेंडें बसलीं असतां, हळूहळू नकळतपणें सत्तेचा ओघ काँग्रेसकडे वाहत चालला आहे असें दृश्य दिसूं

लागलें. दिल्ली-समेटानंतर हें दृश्य अधिकच स्पष्ट झालें. त्याला १९३० सालचे व नंतर घडून आलेले प्रसंगच कारणीभूत झाले होते. शब्दबंध व्याख्यानबाजीमुळे ही परिस्थिति निर्माण झाली असें म्हणतां येणार नाही. कारण कॉंग्रेस-पुढाऱ्यांना आपल्या पुढील अडचणींची व संकटांची पूर्ण कल्पना होती, व ती झांकून न ठेवण्याची खबरदारीहि ते घेत असत.

देशांत दोन सरकारें निर्माण होऊं घातलीं आहेत, ह्या कल्पनेचा फैलाव होत चाललेला पाहून ब्रिटिश शासत्यांना चीड येणें साहजिकच होते. शासनदड सर्वस्वी सरकारच्या हातीं असल्यामुळे प्रत्यक्ष व्यवहारांत या कल्पनेला आधार सांपडत नसला, तरी जनतेच्या मनांत तसे विचार डोकावू लागले होते हे अगदीं निःसशय. बेजबाबदार हुकुमशाही सरकारला ही परिस्थिति खपली नाही. चारदोन खेड्यांत झालेलीं भाषणे अग्न्यालेल्या मिरवणुकी यांच्यावर त्यांचा खरा रोष नसून हें जें खाजरे वातावरण पसरत चालले होते, त्यामुळे त्यांच्या अगाचा भडका उडत असे. त्यामुळे झगडा होणें क्रमप्राप्तच झालें होते. सरकारला राजी राखावें म्हणून आपल्या पोटांत सुरी खुपसून “ हाराकिरी ” करण्यास कॉंग्रेस तरी कां तयार होईल ? हें सत्ताद्वंद्वचें वातावरण सरकारला मुळीच मानवेना. त्यांनीं कॉंग्रेसला भरडून काढण्याचा चंग बांधला. पण दुसऱ्या मडलाकार परिषदेमुळे हें कार्य जरा मुदतीवर पडलें. कांहींहि करून गांधीजींना लडन येथे न्यावयाचेंच असा सरकारचा ठाम निश्चय झालेला असावा.

इकडे कलहभावनेच्या ज्वाला प्रज्वलित होत चालत्या होत्या. सरकारच्या बाजूनें बेमुर्वत वाढत होती. दिल्ली-समेटानंतर लॉर्ड अर्विनच्या जागीं लॉर्ड विल्किन्सन व्हाइसरॉय होऊन आले. नवा व्हाइसरॉय मोठा कडक आहे, तो तडजोडी मानणारा गृहस्थ नव्हे, वगैरे दतकथा पिकू लागल्या. तत्त्वदृष्ट्या विचार न करतां व्यक्तिदृष्ट्या विचार करण्याचा “ नेमस्त ” सवय आमच्यांतील पुष्कळ राजकीय कार्यकर्त्यांना जडलेली आहे. व्हाइसरॉयच्या जागीं जी कोण व्यक्ति बसली असेल, तिच्यावर ब्रिटिश साम्राज्यशाहीचें मुख्य धोरण थोडेंच अवलंबून असतें ! कोण व्हाइसरॉय आला व कोण गेला ही गोष्ट मतलबाची नाही. परिस्थिति बदलत जाईल तसें सरकारी धोरण हलके हलके बदलत जातें ही खरी महत्त्वाची गोष्ट आहे. कॉंग्रेसशीं समेट व वाटाघाटी झाल्या ही गोष्ट सिव्हिल सर्व्हिसमधील लोकांना पसत पडली नव्हती. बरोबरीनें वागल्यामुळे कॉंग्रेस व गांधीजी यांच्या प्रतिष्ठेत व सामर्थ्यांत आपण होऊन भर टाकली; आतां तरी त्यांचा नक्षा चार अगुळें उतरविलाच पाहिजे असें त्यांना वाटत होतें. ही कल्पना अर्थातच निखालस मूर्खपणाची होती. परंतु हिंदी सिव्हिल सर्व्हिसमध्ये कल्पना-नाविन्याचे जरा दुर्भिक्ष्यच आहे. तें कांहींहि असो, सरकारनें ओंठ दावून मुठी वळण्यास सुरुवात केली होती हें खरें; जणू कांहीं जुन्या धर्मप्रवर्तकाच्या भाषेत तें कॉंग्रेसला बजावीत होते कीं, “ माझ्या बापदादांच्या

लत्ताप्रहारांत जितका जोर नव्हता, तितका माझ्या दोन बोटांच्या चपराकांत आहे. तुझ्या अंगावर आसूड ओढून ते थांबले असतील; पण मी तुझ्या अगाला इंगळ्या डसवीन, सोडणार नाही. ”

पण हा यमपुरीचा खेळ सुरू होण्यास अद्यापि अवकाश होता. मंडलाकार परिषदेसाठी शक्य तर काँग्रेसचा प्रतिनिधि भिळविण्याचे प्रयत्न चालू होते. दोन वेळां सिमल्याला जाऊन गांधीजींनी व्हाइसरॉय व इतर अधिकारी यांच्याबरोबर चर्चा केली. बंगालव्यतिरिक्त सरकारच्या घशांत खवखवत असणारे दोन प्रश्न म्हणजे एक लाल डगलेवाल्यांचा व दुसरा सयुक्त प्रांतांतील शेतकऱ्यांचा. त्यांविषयी सुद्धां ऊहापोह झाला.

सिमल्याहून गांधीजींनी मला बोलावणें पाठविलें म्हणून तेथें जाऊन मी सरकारी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. आमची चर्चा सयुक्त प्रांतांतील प्रश्नापुरतीच मर्यादित होती. आम्ही अगर्दी दिलखुलास करून बोललो. वरकरणी चाललेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या तळाशी दडलेल्या विरोधांविषयी सुद्धां तेथें बोलणें चालणें झालें. १९३० च्या फेब्रुवारीमध्ये सरकारची अशी सगीन तयारी होती कीं अधिकांत अधिक म्हणजे तीन महिन्यांच्या आंत कायदेभंगाची चळवळ सरकारला पाळांमुळांसकट नांगरून काढतां आली असती असें मला सरकारी अधिकाऱ्यांनीं सांगितले दडपशाहीचें सारें यत्र जय्यत तयार होतें. एक झटका दिला, एक कळ दाबली, कीं यत्र सुरू. पण जबरदस्तांपेक्षां सामोपचाराने समेट झाला तर पाहावा म्हणून परस्पर वाटाघाटी सुरू करण्यांत आल्या. आपसांत मिटलें नाहीं तर वरवटा होताच हाताशी. आम्ही सुधे चाललों नाहीं तर कदाचित् लवकरच तो दडपशाहीचा नांगर सुरू करावा लागेल असा इषाराहि मला देण्यांत आला. अर्थात् हीं सर्व बोलणीं सौजन्याचीं व प्रांजलपणाचीं होतीं. परंतु कसेहि बोललें आणि कसेहि चाललें, तरी झुज टळत नाहीं ही गोष्ट दोन्ही पक्षांना कळून चुकली होती.

दुसऱ्या एका बऱ्या अधिकाऱ्यानें काँग्रेसची पाठ थोपटली. त्या वेळीं आम्ही राजकारणाव्यतिरिक्त अधिक विस्तृत प्रश्नांची चर्चा करित होतो. राजकारण सोडलें तरी इतर बाबतींत काँग्रेसनें हिंदुस्थानचें फार कल्याण केलें आहे असें ते म्हणाले. हिंदी लोकांत सघटना-कौशल्य नाहीं असा आरोप सदोदित करण्यांत येत असे; पण १९३० सालीं इतक्या अडचणी व इतका विरोध असतांहि काँग्रेसनें जी सघटना केली, ती आश्चर्यजनक होती असें ते म्हणाले.

गांधीजी पहिल्या खेपेला सिमल्यास गेले तेव्हां मंडलाकार परिषदेला जाण्या-न जाण्याचा प्रश्न तसाच अनिर्णीत राहिला होता. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यांत ते दुसऱ्यांदा सिमल्यास गेले. तेव्हां कांहीं तरी निर्णय करणें भागच होतें. पण हिंदुस्थान सोडून जाण्यास त्यांचें मन अद्यापि तयार होईना. कारण बंगाल, संयुक्त प्रांत व सरहद्द प्रांत या ठिकाणीं वादळ होणार अशी स्पष्ट चिन्हें दिसूं लागलीं होती.

सरते शेवटीं उभय पक्षांना मान्य असा मसुदा एकदांचा तयार झाला व तो एका पत्रकांत नमूद होऊन कांहीं पत्रोत्तरेंहि झालीं. मंडलाकार परिषदेचे प्रतिनिधि ज्या बोटीनें निघणार होते, त्या बोटीनें गांधीजींना जातां यावें म्हणून अगदीं शेवटच्या क्षणीं मसुदा तयार करण्यांत आला. तसें म्हटले तर शेवटचा क्षणहि उलटून गेला होता. कारण सिमल्याहून निघणारी शेवटची गाडी आधींच निघून गेली होती. पण सिमला ते काल्कापर्यंत खास गाडीची व्यवस्था करण्यांत येऊन गांधीजींना पुढील गाडी गांठतां यावी म्हणून इतर गाड्यांची खोटी करण्यांत आली.

मी गांधीजींबरोबर सिमल्याहून मुंबईपर्यंत गेलो. ऑगस्टच्या अखेरी-अखेरीला एके दिवशीं सकाळीं मी त्यांना निरोप दिला. पश्चिम समुद्राकडे नाळ फिरवून बोटीचे पंखे पाणी कापूं लागले त्या वेळीं स्वच्छ ऊन पडलें होतें. त्यानंतर दोन वर्षे मला त्यांचें दर्शन झालें नाहीं.

मंडलाकार परिषद

हिंदुस्थानांत व मंडलाकार परिषदेच्या वेळीं लंडनमध्ये पुष्कळ वेळां गांधीजीशीं आपल्या गांधीभेटी झालेल्या आहेत असें सांगणाऱ्या एका इंग्रज वृत्तपत्रकाराने आपल्या पुस्तकांत खालीलप्रमाणे मजकूर लिहिला आहे :

“ काँग्रेस वर्किंग कमिटींत गांधीजींच्या विरुद्ध कट करण्यांत आला आहे ही गोष्ट मुलतान बोटीवरील पुढाऱ्यांना माहीत होती. योग्य सधि सांपडली कीं गांधीजींना गचाडी देण्यांत येईल हे ते जाणून होते. पण गांधीजींना गचाडी मिळाली कीं त्यांच्या पाठोपाठ अर्थे अधिक सभासद काँग्रेसमधून बाहेर पडणारच. काँग्रेसमधून असा कपू बाहेर पडला कीं, त्याला प्रागतिक गटांत ओढून घ्यावा असा सर सप्रू व श्री. जयकर यांचा वेत होता. श्री. गांधी म्हणजे एक “ बथड डोक्याचा ” गृहस्थ आहे हें त्यांचे मत ते कधीहि छपवून ठेवीत नसत. पण “ बथड डोक्या ” पुढाऱ्यांच्या मागोमाग जाणाऱ्या लक्षावधि बथड डोक्या अनुयायांचा कळप हातीं लागणार असेल तर तसल्या पुढाऱ्यांला मुद्दां आपलासा करून घेणे अगत्याचें होऊन बसतें.” -

सर सप्रू, जयकर वगैरे मंडलाकार परिषदेच्या प्रतिनिधींचीं सत्य मते या उताऱ्यांत कितपत उतरली आहेत ते मला सांगतां येणार नाही. परंतु हिंदी

“ गांधीजींची करुण कहाणी (दी ट्रिजिडी ऑफ गांधी) ह्या ग्लेनोर्न डाल्टन यांच्या पुस्तकावरून. माझ्या समजुतीप्रमाणें डाल्टनसाहेबांनीं केलेली बरीचशीं विधानें व अनुमाने साफ चुकीचीं आहेत. विशेषतः दिल्ली-समेटाच्या वेळीं वर्किंग कमिटीच्या कार्यासंबंधी दिलेलीं वस्तुस्थितिविषयक माहिती सत्यास धरून नाही. गांधीजींना त्रिरोध करून बल्लभभाईंनी १९३१ सालीं काँग्रेसचें अध्वक्षस्थान व तद्वारा काँग्रेसचें नेतृत्व पटकावले वगैरे गोष्टी तर अजब वाटतील.

दुसऱ्याहि अनेक चुका आहेत. पण त्यांचा समाचार तळटीपेत घेणे शक्य नाही. माझ्या वडिलांना युरोपियन क्लबाचे सभासद करून घेतले नाही म्हणून त्यांच्या आयुष्याला एकदम कलाटणी मिळाली असेंहि एक विधान त्यांनीं ठोकून दिलें आहे. पण हा गोष्ट साफ खोटी आहे. अलाहाबाद कोर्टाचे सरन्यायाधीश सर जॉन एज यांची माझ्या वडिलांवर विशेष मर्जी होती. अलाहाबाद क्लबाच्या सभासदत्वासाठीं मी तुमचें नांव सुचवितो असें त्यांनीं वडिलांना सांगितलें. परंतु खुद्द वडिलांच्या आग्रहावरून सभासदत्वाचा विषय तेवढ्यावरच थांबला. या प्रसंगासुद्धे

राजकारणाची पसटसुद्धा ओळख असणाग कोणताहि इसम अथवा पत्रपत्रित अथवा "पुढारी" असे मत जाहीर करील तर ती मोठ्या आश्चर्याचीच गोष्ट म्हणली पाहिजे. वरील उतरा वाचून मी तर थक्कच झालों! वरीलप्रमाणे कोणाचें मत आहे अशी साधी कुणकुणदेखील यापूर्वी माझ्या ऐकिताने नव्हती. परंतु मी बराच वेळ तुरुगांत असत्यामुळे तसे घटणे शक्य आहे.

कट कोर्णा केला आणि कमला व वल्लभभाई व मी म्हणजे आत्यंतिक मताचे सभासद असा समज प्रचलित असत्यामुळे कटवाल्यांच्या पुढाऱ्यांत आमची नावे तर असणारच. खरे पाहू गेले तर सर्व हिंदूस्थानात वल्लभभाईपेक्षा एकनिष्ठ असा सहकारी गांधीजींना लाभलेला नाही. काम करण्याच्या बाबतीत ते बाध असले तरी गांधीजींवर व त्यांच्या तत्त्वज्ञानावर आणि धोरणावर त्यांची पूर्ण श्रद्धा आहे. माझी श्रद्धा तशाच प्रकारची आहे असे म्हणतां येणार नाही. परंतु गांधीजींच्या अत्यंत निकट सहवासात काम करण्याचा सुयोग मला लाभला होता. गांधीजींच्या विरुद्ध कोणत्याहि प्रकारचे कारस्थान रचावे ही कल्पना मला अवघडपणाची वाटते, आणि सर्वच वर्किंग कमिटीला माझ्याप्रमाणे वाटत असावे ही कमिटी तरी जवळ जवळ त्यांनीच बनवलेली होती. दुसऱ्या सहकार्यांच्या विचाराने त्यांनीच वर्किंग कमिटीतील सभासदांची नावे सूचविली होती. निवडणूक झाली ती केवळ उपचारापुरती. त्यांतील प्रमुख सभासदांनी वर्किंग कमिटीत गेली कित्येक वर्षे काम केलेले होते; त्यांना वर्किंग कमिटीचें कायम सभासदच समजण्यांत येई. त्यांच्यांत राजकीय मतभिन्नता होती. त्यांचे दृष्टिकोण व स्वभावहि भिन्न होते; पण कित्येक वर्षांचे सहकार्य व सकटप्रसर्गा एकदिलाने जबाबदारी शिरावर घेण्याची सवय, यामुळे ते मनानें निगडित झाले होते परस्परांत केवळ सहकार्यच होते असे नव्हे; तर शरीराच्या निरनिराळ्या अवयवाप्रमाणे त्यांच्यांत एकदेहीपणा उत्पन्न झाला होता. एकमेकांविरुद्ध तेथें कारस्थानें रचण्यांत येतील ही गोष्टच शक्य नव्हती. सर्व कमिटीवर गांधीजींचें वर्चस्व चालत असे, आणि सल्लामसलतीची वेळ आली म्हणजे गांधीजींच्या तोंडाकडच कमिटीचे सदस्य पाहत. १९३१ नंतर तर गांधीजींचा विचार घेण्याची हरघडी जरूर भासू लागली.

प्रश्न असा की गांधीजींना अर्बचंद्र देऊन कमिटीतील अतिरंकी सदस्यांना साधावयाचे होणे तरी काय! त्यांची वृत्ति कमालीची सामोपचाराची असत्यामुळे

त्यांनी इंग्रजांशी वैरभाव सुळीच धरला नाही उलट त्यांचे इंग्रजांशी जे रनेहसबध जुळून आले ते यानंतरच्या काळांतले होत. ही १८ व्या शतकातील नवव्या दशकातली गोष्ट आहे. त्यानंतर जवळ जवळ पंचवीस वर्षे लोड्यावर ते असहकारी बनले. त्यांचीं मते हलकेहलके जहाल बनत चाललीं होती, पण पजाबातील लष्करी कायद्यांच्या बळी कडलेट झाला, व ते उघटपणें ब्रह्माल गटांत सामील झाले.

आम्हांला गरुड्यांतील लोटण्याप्रमाणे त्यांची अडचण होत असंल असा तर्क कोणी केला असंल. पण ते नसते तर सत्याग्रह, कायदेभंग, चळवळ वगैरे गोष्टी जन्मालाहि आल्या नसत्या. गांधीजी म्हणजे चळवळीचा एक अत्यावश्यक भाग अशी स्थिति झाली होती; किंवाहुना चळवळीचा प्राण म्हणजे गांधीजी असा प्रकार झाला होता. बोलण्याचे तात्पर्य असे नाही की सबंध राष्ट्रीय चळवळ गांधीजींनीच निर्माण केली. ती एका मनुष्यावर अवलंबून होती असेहि म्हणणे नाही; तिची मुळं फार खोलवर घुसलेली होती. परंतु राष्ट्रीय चळवळीच्या ज्या विशिष्ट अंगाचे कायदेभंग हे प्रतीक समजण्यांत येत होते, तें अग मात्र सर्वस्वी गांधीजींवर अवलंबून होतें. गांधीजींना घालवून द्यावयाचे तर कायदेभंगाची चळवळ गुडालून ठेवून नव्या चळवळीचा पाया बांधण्यास सुरुवात करावयाला हवी होती. हे काम करणें कोणत्याहि काळीं अवघडच झालें असते म्हणा. पण १९३१ साली तर त्यासंबंधी विचार करणें देखील शक्य नव्हते.

१९३१ सालीं काँग्रेसमधून त्यांचा हकालपट्टी करण्याचा व्यूह आमच्यापैकी काहीं जण रचांत आहेत अशा काहीं लोकांची कल्पना व्हावी याची मोठी मौज वाटते. केवळ सोभ्यशा सूचनेने जे काम उरकतां आले असते त्यासाठी व्यूह आणि कट कशाला ? मा कार्यनिश्चून होतो असे त्यांनी जरा कुठे म्हटले तरी वर्किंग कमिटींत व त्याचप्रमाणे सर्व देशांत मोठी गडबड उडून जात असे आमच्या चळवळीशीं ते इतके एकजीव झालेले आहेत की त्यांनी आम्हाला सोडून जावे ही कल्पना सुद्धा सहन होत नाही. गांधीजा लडनला गेले म्हणजे इकडची सर्व जबाबदारी आमच्यावर पडणार ही कल्पना फारशी प्रिय वाटत नसत्याकारणाने त्यांना तिकडे पाठविण्याच्या बाबतींत आमची चालढकल चाललां होती. जबाबदारी आली की ती पडशी सरळ गांधीजींच्या खांद्यावर लादारी असाच आमचा क्रम असे. वर्किंग कमिटींतील व बाहेरील काहीं लोकांचे व गांधीजींचे परस्परसंबंध इतके जिब्हाळ्याचे होते की, त्यांना घालवून देऊन तात्काळक लाभ करून घेण्यापेक्षा त्यांच्याशीं सहकार्य करतां करतां अपयश पदरीं पडले तरी हरकत नाही असे वाटावे.

गांधीजी “ बन्धुड डोक्याचे ” आहेत कीं नाहीत याबद्दल निर्णय देण्याचें काम आमच्या प्रागतिक मित्रांवर सोपविलेले बरे ! ही गोष्ट खरी की त्यांचे राजकारण फक्त वेळां अधिभौतिकान्या पलिकडचे व समजण्यास कठीण असें असते. पण आपली कामाची घडाडी, आपले अलोट धैर्य व आपला अधिकार त्यांनीं सिद्ध केलेला आहे. बन्धुड डोक्यांतून जर अशी फायद्याची बलम पैदा होत असतील तर अभ्यासमंडळे व निवडक लोकांच्या मजलशी यांच्यापलीकडे ज्यांचें राजकारण पोचत नाही, अशांच्या “ व्यवहारी राजकारणाशीं ” तुलना करतां गांधीजींचें राजकारण फिकके वाटण्याचे काय करण ! त्यांचे लक्षावधी अनुयायीमुद्धां मः डोक्याचे आहेत

ही गोष्ट देखील खरीच आहे. राजकारण व राज्यघटना वगैरे गोष्टींचें त्यांना ज्ञान नाही. त्या बिचाऱ्यांना अन्नवस्त्र, निवाऱ्याची जागा आणि धान्य पिकविण्यासाठी जमीन एवढ्याच मानवी गरजा समजतात.

मनुष्यस्वभावाची पारख करण्याचा दृढ व्यासंग असलेल्या प्रसिद्ध परराष्ट्रीय पत्रपंडितांची अनुमाने हिंदुस्थानच्या बाबतीत चुकावीत ह्याचें मोठें आश्चर्य वाटतें. पौर्वात्य देश हे सर्वस्वी भिन्न आहेत व त्यांची पारख नेहमींच्या निकषावर घांसून करतां येणार नाही अशी लहानपणापासून झालेली समजूत मनांतून दूर करणें अशक्य झाल्यामुळे अशी चुकीची अनुमानें ते करितान कीं काय ? कीं साम्राज्यमदाची धुदी डोळ्यांवर चढून इंग्रज लोकांची दृष्टि आणि विचारशक्ति कळुषित होत असतें ? कोणतीहि गोष्ट कितीहि अविश्वसनीय असली, तरी ती ते बेधडकपणें खरी मानून चालतात. कारण समजूतच ही कीं, गूढ अशा ह्या पौर्वात्य देशांत अशक्य म्हणून कांहीं नाहीच. उत्कृष्ट निरीक्षणशक्ति व तीव्र बुद्धिमत्ता ह्यांची साध देणारी पुस्तकें त्यांनीं लिहिलीं आहेत, पण मधून मधून ते सपशेल घसरलेले दिसतात.

१९३१ सालीं गांधीजी युरोपकडे निघाले तेव्हां लंडन येथील एका वृत्तपत्राच्या पॅरिसमधील एका नाणावलेल्या बातमीदाराने लिहिलेला एक लेख माझ्या वाचनांत आला होता. लेख हिंदुस्थानविषयक असून त्यांत १९२१ सालीं प्रिन्स ऑफ वेल्स हिंदुस्थानांत आले तेव्हां (लेखकाच्या मते) येथे घडलेल्या एका प्रसंगाचा उल्लेख करण्यांत आला होता. महात्मा गांधी एकाएकी युवराजाला साभारे गेले व त्याचे पाय घट्ट धरून 'आमच्या दुर्दैवी देशाला शांतीचा लाभ आपण करून द्या हो' अशी त्यांनीं युवराजाला विनती केली असें त्या प्रसंगाचें वर्णन लेखकानें केले आहे ! ही विलक्षण गोष्ट, आम्ही तर राहोच, पण खुद्द गांधीजींनींही कधीं ऐकलेली नव्हती ही चूक मीं लेखकाच्या निदर्शनास आणल्यावर त्यानें खेद व्यक्त केला. पण एका विश्वसनीय माणसाकडून हा प्रसंग मला कळला असेंहि त्यानें लिहिलें. परंतु म. गांधी अथवा काँग्रेस अथवा हिंदुस्थान यांच्याबद्दल यत्किंचितहि माहित असणाऱ्या माणसाचा ज्यावर विश्वास बसणें सर्वस्वीं अशक्य आहे, त्या वर्णनावलेखकाने चौकशीचा प्रयत्नदेखील न करतां खुशाल विश्वास ठेवावा याचें मला नवल वाटले. दुर्दैवानें कित्येक वर्षे हिंदुस्थानांत वास्तव्य करूनहि पुष्कळ इंग्रजांना ह्या देशासंबंधीं, काँग्रेससंबंधीं अथवा गांधीजींसंबंधीं काडीचीहि माहिती असत नाही कॅटबॅरीचे आर्चबिशप एकदम मुसोलिनीच्या खोलींत शिरले व डोक्यावर उभे राहून त्यांनीं नमस्काराच्या ऐवजीं हवेंत तंगड्या झाडण्यास प्रारंभ केला, असत्य कपोलकल्पित थापांच्या योग्यतेचीच वरील गोष्ट होय !

दुसऱ्या एका वृत्तपत्रानें निराळ्याच मासल्याची एक गोष्ट प्रसिद्ध केली आहे गांधीजींपाशीं कोट्यवधि रुपयांचा खजिना असून तो त्यांच्या मित्रांपाशीं भनामत ठेवलेला आहे. तो पैसा बळकावण्यास मिळवा असें काँग्रेसच्या मनामध्ये असल्या

कारणाने, गांधीजी काँग्रेसमधून निघून गेले तर हें डबोलें आपल्या हातीं लागणार नाही अशी भीती काँग्रेसला वाटत असते, असें त्यांत लिहिलें आहे. या गोष्टींतला आचरटपणा सहज लक्षांत येण्याजोगा आहे. कारण, गांधीजी स्वतःपार्शी गुप्त असें कोणतेंच धन ठेवीत नाहीत व ते जे कांहीं जमा करितात तें ते लगेच सार्वजनिक सस्थांना देऊन टाकीत असतात व त्यांचा हिशोबहि जाहीर रीत्या प्रसिद्ध होत असतो.

१९२१ सालीं काँग्रेसनें जे एक कोटी रुपये जमविले, त्यावर ही गोष्ट आधारलेली असावी. एक कोटी रुपयांचा आंकडा एकरकमी सांगितला म्हणजे मोठा घसघसीत वाटतो. पण सर्व हिंदुस्थानच्या मानानें ही रक्कम फार मोठी नाही. राष्ट्रीय विश्व-विद्यालयें व शाळा, धरगती उद्योगधंदे व विशेषतः खादी, त्याचप्रमाणे हरिजन-कार्य वगैरे अनेक विधायक कार्यक्रमांकडे त्या पैशाचा विनियोग करण्यांत आला. त्यापैकी बहुतेक पैसे विशिष्ट कार्यासाठीं बाजूस काढण्यांत आलेले होते व तीं कार्ये अद्यापि चालू आहेत. बाकीचा फट काँग्रेसचें सघटनात्मक व राजकीय कार्य चालू ठेवण्यासाठीं स्थानिक कमिट्यांच्या हवाली करण्यांत आला होता. असहकारितेच्या चळवळीला व त्यानंतरच्या कांहीं वर्षांतील कार्याला त्यांतून मदत झाली. अत्यंत काटकसरीने राजकारणाचें काम उरकण्याची शिकवणूक आमहाला देशाच्या दारिद्र्याप्रमाणेच गांधीजींपासूनहि मिळालेली आहे. आमचे बहुतेक काम विनावेतनच करण्यांत येते व वेतन दिलेंच, तर तें जेमतेम पोटाला पुरेल न पुरेल इतक्या प्रमाणांत असते. इंग्लंडांतल बकारांना जितका भत्ता मिळतो त्याहिपेक्षा कमी पगार आमच्या कुटुंब-बसल अशा पहिल्या प्रतीच्या मुशिक्षित कार्यकर्त्यांना आम्ही देत असतो. गेल्या पंधरा वर्षांत काँग्रेससारखी प्रचंड चळवळ जितक्या काटकसरीने चालविण्यांत आली आहे, तितक्या काटकसरीनें कोणतीहि राजकीय अथवा मजूर चळवळ जगाच्या पाठीवर कोठेहि चालली असेल कीं नाही याचा मला शंका आहे. कायदेभंगाच्या काळांत काँग्रेस सस्था बेकायदा ठरली होती तेव्हाचा काळ सोडला, तर दरवर्षीं आपल्या-जवळील फटाच्या हिशेब काँग्रेसने प्रसिद्ध केल्याचे आढळून येईल

काँग्रेसमच एकमेव प्रतिनिधि म्हणून गांधीजी मंडलाकार परिषदेला गेले. खूप ऊहापोह होऊन शंभरीं असे ठरले होते कीं त्यांच्याव्यतिरिक्त दुसरा प्रतिनिधि पाठवावयाचा नाही. अडचणीच्या वेळीं आमचीं विनीवरींचीं माणसे जवळच असावीं अशा इच्छा त्या निर्णयाला कांही अर्शा कारणीभूत होतीच. लडनला मंडलाकार परिषद सुरू असली तरी राजकारणाचा गुरुत्वमध्य हिंदुस्थानांतच आहे, येथे जशी परिस्थिति बदलेल तसे रंग तिकडे उमटतील असें आमहाला वाटत होते परिस्थितींत बिघाड होऊं नये व आमची सघटना शाबूत राखावी अशा दृष्टीने आम्ही प्रयत्न चालू ठेवले. एकमेव प्रतिनिधि लडनला पाठविण्याचे खरें कारण हेच एक होतें असें नव्हे. अवश्य व इष्ट दिसलें असतं, तर इतरहि लोकाना आम्ही धाडलें असतें. पण असें करण्याचें आम्हीं मुद्दामच टाळले.

राज्यघटनेतील बारीक पापुदे सावकाशपणे सोळात व सोडवात बसण्यासाठी आम्ही मंडलाकार परिषदेला हजर राहणार नव्हतो. आमच्या दृष्टीने तपशीलाचे मुळीच महत्त्व नव्हते. ब्रिटिश सरकारशी मूलभूत बाबतीत काही समेट झाल्यानंतर त्याचा विचार करतां आला अमता. लोकसत्ताक हिंदूस्थानच्या हातीं कितो सत्ता पडणार, हा खरा महत्त्वाचा प्रश्न होता. नंतरचे तपशील ठरविण्याचे व ममुदा तयार करण्याचे काम एकाद्या सालिसिटरनेमुद्दां उरकून टाकले असते. या पायाभूत प्रश्नासबधीं काँग्रेसची बाजू अगदी सहज समजण्यासारखी होती. त्यावर फारसा वादविवाद होण्यास अवकाश नव्हता. अशा परिस्थितीत प्रशस्त मार्ग म्हणजे एका प्रतिनिधीने व त्यातल्या त्यात आमच्या पुढाऱ्याने तयें जाऊन आपली बाजू भाषावी, आमच्या श्रेयाची तर्कशुद्धता व अपारहार्यता त्यांच्या नजरेम आणून द्यावी, व शक्य तर ब्रिटिश सरकारचे मन आपल्या बाजूला वळवावे असे आम्हांला वाटले. गोष्ट अशक्यप्राय आहे हे आम्ही ओळखून होतोच. पण दुसरा मार्ग उरला नव्हता. आमचे श्रेय, आमची तत्त्वे अथवा आम्ही स्वीकारलेला मार्ग आम्हांस सोडून दणे शक्यच नव्हते. कारण त्यांचा स्वीकार आम्ही प्रतिजेवर कला होता, त्यावर आमचा विश्वास होता. काही अवघटित घटना होऊन त्या मूलभूत सिद्धांताच्या भूमिकेवर समजूत निघाली असती, तर बाकीचे आपोआप सिद्ध होणारच होते. आणि आपसांत आम्ही असेंहि ठरवले होते की, तसा समेट घडून आला तर गांधीजींनी वर्किंग कमिटीच्या काही अथवा सर्व सभासदांना तात्काळ लडूनला बोलावून श्रावें म्हणजे तपशीलवार वाटाघाटीत सर्वांनाच भाग घेणे सोपे होईल. बोलावणे आलें की निघतां येईल अशा तयारीने आम्ही असावें, अवश्य तर विमानमार्गे लडूनला जावें, इतका घेत झालेला होता.

पण मुद्द्याच्या गोटीवरच मतभेद झाला तर विगतवार चर्चा करण्याची जरूरीच नव्हती. आणि मटलाकार परिषदेसाठी अधिक प्रतिनिधि पाठवण्याचेहि कारण नव्हते. म्हणून एकटया गांधीजींनाच पाठवावयाचें ठरले. सरोजिनी नायडू परिषदेला गेल्या होत्या; पण त्यांना हिंदी स्त्रियांच्या प्रतिनिधि म्हणून सरकारने निमंत्रण केलें म्हणून त्या गेल्या. वर्किंग कमिटीनेहि त्यांना जाण्याची परवानगी दिली.

आमचे म्हणणे मान्य करावें अशी सरकारची मुळीमुद्दां इच्छा नव्हती. ऐन प्रश्नांचा विचार जांबणीवर टाकून किरकोळ मुद्द्यांच्या चर्चेतच परिषद जिरवून टाकावी असा त्यांनी घाट घातला. महत्त्वाचे मुद्दे निघाले की, सरकार तोडाला कुलुप घालून बसे. आतांच आम्ही स्वतःला बांधून घेत नाही, पूर्ण विचाराअतीं काय तें मत व्यक्त करू असें सरकार म्हणे. सरकारच्या हातचे सर पान म्हणजे जातीय प्रश्न. त्याचा त्यांनी भरपूर उपयोग करून घेतला आणि परिषदेतील मुख्य चर्चा त्याच प्रश्नावर झाली.

मंडलाकार परिषदेचे बहुतेक हिंदी प्रतिनिधि कळत न कळत या सरकारी;

व्यूहांत फमले. सतरा ऋषी तेथें जमले होते. कांहींच्या बाबतींत तर आपण आपलेच प्रतिनिधि असा प्रकार होता ! अशा लोकांत देखील काहीं कर्तबगार व आदरणीय व्यक्ति होत्या. परंतु एकंदरीनें राजकीय व सामाजिक दृष्ट्या अत्यंत प्रगति-पराङ्मुख अशा मतांची सगळी खरवड तेथें सांचली होती. ते लोक अमे इरसाल मागासलेले आणि परागतिक होते कीं नेमस्त व सावध वृत्तीचे म्हणून विख्यात अमलेले हिंदी प्रागांतक सुद्धां त्यांच्या घोळक्यांत प्रगतिप्रिय म्हणून चमकूं लागल ! ब्रिटिश साम्राज्यशाहीशी निगडित झालेल्या हिंदा वरिष्ठ वर्गाचे ते प्रतिनिधि होते. साम्राज्याचें कृपाछत्र डोक्यावर घेऊन आत्महिताचा पथ आक्रमणा असा त्यांचा मानस होता. मुख्य मुख्य प्रतिनिधि जातिहिताचें जतन करण्यासाठींच आलेले होते. या घेडाचें कोणाशींदि पटणें शक्य नव्हतें. आपमांत देखील त्यांच्या मारामान्या चालू असत. राजकीय प्रगति गहाण पडली तरी वेष्टेतर, पण आपले जाति-हित साधलें पाहिजे. अशा त्यांची उफराट्या चालीची मनोवृत्ति होती. जातीय मागण्या पुन्या झाल्याशिवाय अधिक राजकीय स्वातंत्र्य आम्हाला नको असें ओरडून सांगण्याचेहि त्यांनीं बाकी ठेविले नाही. हे दृश्य असे होतें कीं कोणाचेहि मन त्यामुळें कधी व्हावें. परतत्र लोकांच्या अधोगतीची मजल कोठपर्यंत जाऊं शकते व आम्हां साम्राज्यशाहीच्या हातचीं खेळणीं कसे बनतो तें ह्या प्रसर्गां चक्क दिसून आले. तेथें जमलेल्या राजामहाराजांच्या, व इतर वशिंग्रहाद्वारांच्या टोळक्यांतील लोक म्हणजे हिंदी जनतेचे प्रतिनिधि नव्हत ही गोष्ट स्पष्टच होती. ब्रिटिश सरकारकडूनच त्यांची नेमणूक झाली होती त्यांची निवड करताना सरकारनें आपलें हित पाहिले यांत शका नाही. परंतु आमच्या लोकांना ब्रिटिश सरकारनें असें राबवावें व तावडावें या एकाच गोष्टीवरून आमचें दौर्बल्य उघडकीस येत नाही काय ? त्यांच्या फुसलावणीने आम्हीं एकमेकांचा कार्यनाश करण्यास सहजासहजी तयार व्हावें हें कंठे आश्चर्य ! आमच्यावर साम्राज्य गाजवणाऱ्यांचीच विचारसरणी आमचा धनिक वर्ग चघळीत राहिला होता आणि त्यांचाच कार्यभाग हे वरिष्ठवर्गीय लोक उरकीत होते. साम्राज्यशाहीचा कावा त्यांना काय कळत नव्हता ? कीं त्यातलें इंगित उमगल्यावरहि लोकशाहीची व स्वातंत्र्याची भीति वाटून त्या तत्त्वज्ञानाचा त्यांनीं जाणून बुजून स्वीकार केला ?

या साम्राज्यवाद्यांच्या, सरजामदारांच्या, बकवाल्यांच्या, कारखानदारांच्या, धर्मनिष्ठांच्या व जातिनिष्ठांच्या कपूचें आधिपत्य आगाखान यांच्याकडे यावे हें स्वाभाविकच होय त्यांच्या ठायीं कांहीं अशीं सर्व स्वार्थसमन्वय झालेला आहे. ब्रिटिश साम्राज्यवादी वर्ग व अधिकारी वर्ग यांच्याशीं इंग्लंडांतल पंचवीस वर्षांच्या वास्तव्यामुळें त्यांचा दाट परिचय झालेला असून, जेत्यांच्या स्वार्थाशीं व दृष्टिकोणाशीं एकरूप होण्याची ऐपतहि त्यांच्या अर्गी आलेली आहे. साम्राज्यवादी इंग्लंडचे प्रतिनिधि म्हणून जरी ते मंडलाकार परिषदेत असले असते, तरी देखील त्यांनीं उत्कृष्ट

कामगिरी बजावली असती; पण दैव असें खवचट कीं ते हिंदुस्थानचे प्रतिनिधि म्हणून तेथें हजर राहिले.

आमच्या विरुद्ध बाजूचें पारडें कमालीचे जड होतें. तेथें कांहीं फलनिष्पत्ति होईल अशी अपेक्षा आम्हीं अगोदरपासून बाळगली नव्हती, तरीसुद्धां परिषदेतील घडामोडींकडे पाहून आम्ही आश्चर्यमूढ होऊन गेलों. मनाला शिसारी वाटूं लागली. राष्ट्रीय व आर्थिक प्रश्नांच्या वर्मी घावांवर मलमपट्टी लावण्याचे वरपांगी प्रयत्न चालले होते. डावपेंच आणि कारस्थानें सुरू होती. आमचेच कांहीं देशबांधव कट्टर साम्राज्यवादी ब्रिटिशांच्या गर्ळा मिठी पडत होते, क्षुद्र प्रश्नांचा काथ्याकूट चालला होता, जिव्हाळ्याचे प्रश्न अडगळीत लोटण्यांत येत होते, आपसांतील डोकेफोड थांबला नव्हती, मेजवान्या व अहोरूपमहोश्वनीच्या मजलशा झडत होत्या. हा सारा ह्रमामा पाहून परमावधीचा खेद झाला. नोकऱ्यांसाठीं गोळा झालेल्या गिधाडांची पगत तेथें बसली होती—मोठ्या नोकऱ्या, छोट्या नोकऱ्या, हिंदूसाठीं नोकऱ्या, मुसलमानांसाठीं नोकऱ्या, शिखांसाठीं नोकऱ्या, अँग्लो-इंडियनांसाठीं नोकऱ्या, युरोपियनांसाठीं नोकऱ्या; पण ही सर्व नोकऱ्यांची कावकाव वरच्या लोकांसाठीं. पर्कीत जनतेसाठीं कोठेंच पाट नव्हते. सधिसाधुपणाचा तेथें कळस झाला. भुकेलेल्या लांडग्याप्रमाणे निरनिराळे गट नव्या राज्यघटनेनुसार मिळणाऱ्या मांसखडाच्या आशेनें जिभा चाटीत आवतीभोवतीं वावरत होते. स्वातंत्र्य म्हणजे नोकरीचा बाजार—त्याचे गांडस नाव 'हिंदीकरण' हें आढे—असा अर्थ होऊन सैन्यखाते व मुलकांखाते यांत अधिक हिंदी लोकांची वर्णी लावा असा गोगाट सुरू झाला. खरें स्वातंत्र्य मिळवें, लोकसत्ताक हिंदुस्थानच्या हातीं शासनाधिकार यावे, हिंदी जनतेपुढें आं पसन्न उभ्या असलेल्या जिव्हाळ्यांच्या आर्थिक प्रश्नांचा तड गांठावी, ह्याचा विचार कोणाला सुचेल तर शपथ. यासाठीं का हिंदी जनता शोर्यानें झुजली? चळवळींतील उच्च स्वार्थत्यागाच्या व उच्चतर ध्येयाच्या दुर्लभ वातावरणाचा त्याग आम्हीं केला तो ह्या दुर्गंधीनें भरलेल्या गटारात लोळवयाम मिळावे म्हणून कीं काय ?

मंडलाकार परिपदेच्या त्या मुशोभित दिवाणखान्यांत गांधाजी प्रतिनिधींच्या दाटीत बसलेले अमुनाह किनी एकाकी दिसत होते. वस्त्रप्रारणामुळें अथवा वस्त्रप्रारणाच्या अभावामुळें म्हणा, ते इतरांपेक्षा भिन्न दिसत होतेच, पण त्यांच्या मागेपुढें कडकडीत पोपास करून बसलेल्या प्रतिनिधींच्या व त्यांच्या विचारांत व दृष्टिकोणांतहि अतिशय भिन्नता होती. पाय खोड्यांत अडकावा त्याप्रमाणें त्यांना झालें. ती स्थिति त्यांना किती दिवस सहन करतां येईल याविषयी आम्हीसुद्धां साशकच होतो. परंतु त्यांनीं विलक्षण सहिष्णुता दाखवली व समेट व्हावा म्हणून हरप्रयत्न सुरू ठेविले. त्यांनीं एक मूचना मांडल्याबरोबर जातिनिष्ठेच्या वुरळ्या-आड साळसूदपणें वावरणाऱ्या गृध्वातकी वृत्तीचे अग उघडें पडलें. जातिनिष्ठ

मुसलमान प्रतिनिधींच्या मागण्या त्यांना व त्यांच्या राष्ट्रीय मुसलमान सहकाऱ्यांना नापसत होत्या. त्या मागण्यांमुळे स्वातंत्र्याच्या वाटेवर कांटे पसरले जात आहेत असे गांधीजींना वाटत होते. असे असूनसुद्धा स्वातंत्र्याच्या बाबतीत जातिनिष्ठ मुसलमान प्रतिनिधि काँग्रेसशी सहकार्य करण्यास तयार असतील तर त्यांच्या सगळ्यांच्या सगळ्या मागण्या आपण मान्य करण्यास तयार आहो असे त्यांनी कळविले.

हे वैयक्तिक आश्वासन असले, तरी काँग्रेसचा पाठिंबा गांधीजींना मिळणार ह्याविषयी शका घेण्याचे कारणच नव्हते. पण त्यांची सूचना जातिनिष्ठांना मान्य झाली नाही. आगाखान आणि गांधी हिंदी स्वातंत्र्यासाठी एकदिलाने झटणार ही कल्पना जरा विचित्रच नाही का? जातीय प्रश्नांचे दुखणे खरे नाही. राष्ट्रातकी लोकांची ती एक बतावणी आहे ही गोष्ट मात्र या प्रसंगाने स्पष्ट झाली. सगळे विघ्नसतोषी गणंग त्रिटिश सरकारने वेंचून एकत्र आणले होते. कार्याची सूत्रे सरकारच्या हाती असल्यामुळे सर्व काळ रंगभूमीवर यांचाच धांगडबिगा चालू राहिला. असे हटवादी लोक तेथे आल्यावर काय विशाद जातीय प्रश्न निकालांत निघेल!

सरकारने त्या वेळी डाव साधला हे निःसंशय. साम्राज्य टिकविण्यास अवश्य ती दंडशक्ति आमच्यापाशी आहेच, पण त्याच्या जोडीला मुत्सद्देगिरी व आवडाव हेहि आहेत याचे प्रथंतर सरकारने पटवून दिले. हिंदी लोकांना अपयश आले याचे कारण असे की, लढयासबधी त्यांची विचारसरणी पक्की झालेली नसल्यामुळे त्यांची दिशाभूल सहज करता आली. आमच्या प्रगतीच्या आड पदोपदी येणाऱ्या वरिष्ठ वर्गातील लोकांच्या स्वार्थाचे जं फेकून देण्याइतकी शक्ति आमच्या अगांत आलेली नव्हती, तेहि आमच्या अपयशाचे कारण आहे. धार्मिक भावनेचा कडवेपणा व छू म्हणता उत्तेजित करता येण्यासारखी जातिनिष्ठा यादेखील आमहांला आलेल्या अपयशाच्या बुडाशी आहेतच. थोडक्यांत म्हणजे आमची पुरेशी प्रगति झालेली नव्हती व पुरेशी कुवत आमच्या अगांत आलेली नव्हती, म्हणून आम्ही नामोहरम झालो

मंडलाकार परिषदेमध्यें जिकण्याचा किंवा हरण्याचा प्रश्नच नव्हता; कारण त्यांतून फारसे कांहीं निपन्न होईल अशी आशाच नव्हती. तथापि दुसऱ्या मंडलाकार परिषदेच्या वेळी फरक आढळून आलाच. पहिल्या परिषदेच्या वेळी लोकांचे सर्व लक्ष कायदेभंगाच्या चळवळीकडे वेधलेले होते. परंतु १९३१ साली काँग्रेसचे प्रतिनिधि व हिंदुस्थानातील लक्षावधि जनतेचे पुढारी म्हणून गांधीजी तेथे गेल्याबरोबर साराच नूर पालटला. त्यांच्या आगमनाने परिषदेची प्रतिष्ठा वाढली, व परिषदेतील हालचालीकडे लोक अधिक लक्षपूर्वक पाहू लागले. तेथे अपयश आले तर त्यामुळे हिंदुस्थानचीच बदनामी होणार होती. गांधीजींनी मंडलाकार परिषदेत भाग घ्यावा म्हणून हिंदुस्थान सरकारचा इतका आपद्द का चालला होता, त्याचा उलगडा आतां आमहांला झाला.

परिषदत अनेक कारस्थान झालीं. शुष्क वादविवाद झाले, व मधिसाधूपणाला उक्त आला. तरामुद्धा परिषदेत हिंदुस्थानच्या तोटाला अपेशाचा कलक लागला असें म्हणतां येणार नाहीं. परिषद अपेशा व्हावा अशाच जर तिची रचना केलेली, तर मग अपेशाची जबाबदारी हिंदा जनतेवर काय म्हणून यावी? परंतु हिंदुस्थानातील सन्या लढ्याकडे लागलेले जगाचे लक्ष ढळले व ते परिषदेकडे लागले ही गोष्ट सत्य आहे. शिवाय परिषदेच्या निमित्ताने राष्ट्रघातकी वृत्तीलाहि पुन्हा एकवार उचल खाण्यास मधि मिळालीं.

हिंदुस्थानात घडून येणाऱ्या प्रसंगांवरच हिंदा जनतेचें यशापयश अवलंबून होतें. दूरच्या लडन शहरी कितीहि कारस्थानें झालीं, तरी त्यामुळें हिंदुस्थानांतील प्रवळ अशी राष्ट्रीय चळवळ मावळणार होती थोडीच 'मध्यम वर्गाच्या व शेत कऱ्यांच्या वास्तविक व तात्कालिक गरजांचा आविष्कार राष्ट्रवादान्या द्वारां झालेला असून राष्ट्रीय चळवळीच्या मार्फत आपल्या मागण्या पार पाडण्याचा त्यांनीं मकल्प केलेला होता. तेव्हां त्यांच्या मागण्या पुऱ्या होऊन चळवळ यशस्वी व्हावी व तिच्या जागीं जनतेला अधिक प्रगति व स्वातंत्र्य प्राप्त करून देणाऱ्या दुसऱ्या एकाद्या चळवळीचा उद्भव व्हावा अथवा सरकारनें कांहीं काळपयते ही राष्ट्रीय चळवळ जबरदस्तोनें अजिबात दडपून टाकावा, ह्यांपैकी कोणती तरी एकच गोष्ट घडणें शक्य होते. तदनंतर हिंदुस्थानांत लवकरच लढा मुरू होऊन त्याला तात्पुरती हार खावी लागली. दुसऱ्या मडलाकार परिषदेचा या लढ्यावर कोणताहि विशेष परिणाम होणें शक्यच नव्हतें. परंतु लढ्याला थोड्याफार प्रमाणात अननुकूल असें वातावरण परिषदेमुळें निर्माण झालें, एवढे मात्र खरें.

संयुक्त प्रांतांतील शेतकऱ्यांचा लढा

मी काँग्रेसचा एक सरचिटणीस व वर्किंग कमिटीचा सभामद असल्यामुळे अखिल भारतीय राजकारणाशी माझा निग्य संबंध येत असे व मला मधून मधून थोडा प्रवास हे करावा लागे. प्रवासाचे प्रसंग होतां होईतो टाळण्याकडे माझी प्रवृत्ति होती. आमच्यावरील जबाबदारी व आमचें कार्यक्षेत्र जमजसे वाढत गेलें तसतशा वर्किंग कमिटीच्या बैठकीमुद्धां लांबलचक होऊ लागल्या. त्या इतक्या कीं एकेका वेळीं दोन दोन आठवडेपर्यंत ह्या बैठकी चालत. कारण फक्त निपंधपर ठराव करून काम भागेनासे झालें. विस्तृत प्रमाणावर चालणाऱ्या व अनेकविध स्वरूपाच्या विधायक कार्यक्रमावर नियंत्रण ठेवणें व ज्यांचें पर्यवसान देशव्यापी लढ्यांत होण्याचा सभव आहे, अशा प्रश्नांचा निकाल लावणें वगैरे कामें वर्किंग कमिटीला करावीं लागत.

तथापि माझ्या कार्याचें मुख्य केंद्र संयुक्त प्रांतांतच होते. तेथल्या प्रांतिक काँग्रेस समितीचे १५० च्या वर सभासद असून ते दोन तीन महिन्यांनीं एकदा एकत्र जमत. तेथील कार्यकारी मंडळान्त १५ सभासद होते व त्यांच्या हातीं किसानांचा प्रश्न सोपविण्यांत आला होता.

१९३१ च्या उत्तरार्धांत ह्या कार्यकारी मंडळाने एका खास शेतकरी समितीची नेमणूक केली. लक्षांत ठेवण्यासारखी गोष्ट अशी कीं कार्यकारी मंडळाला व ह्या समितीला पुष्कळ जमीनदारांचे सहकार्य लाभलेलें असून त्यांच्या सल्ल्यानेंच सर्व गोष्टी ठरत असत. प्रांतिक समितीचे त्या वर्षीचे अध्यक्ष श्री. शेरवाणी हे स्वतःच एका प्रसिद्ध जमीनदार घराण्यांतले होते. सरचिटणीस श्रीप्रकाश व कार्यकारी मंडळावरील पुष्कळ प्रमुख सभासद देखील स्वतः जमीनदार, अथवा जमीनदार कुटुंबांतील होते. बाकीचे सभासद उद्योगधंद्यांतले लोक असत. आमच्या प्रांतिक कार्यकारी मंडळावर कुळांपैकीं अथवा गरीब शेतकऱ्यांपैकीं एकहि इसम नव्हता. जिल्हा-समित्यांतून शेतकऱ्यांचो निवड होई. परंतु कार्यकारी मंडळापर्यंत पोचण्यापूर्वी ज्या अनेक निवडणुकी होत, त्यांच्या चाळण्यातून असे शेतकरी क्वचितच सुटत आणि शेवटीं कार्यकारी मंडळांतील सर्व सत्ता मध्यमवर्गीय पांढरपेशांच्याच हाती जात असे. त्यांत जमीनदारांचा भरणाहि बऱ्याच प्रमाणांत आढळून येई. अशा कार्यकारी मंडळांत निदान शेतकऱ्यांच्या बाबतींत तरी जहाल मताचा जोर होणें शक्यच नव्हतें.

मी कार्यकारी मंडळाचा व शेतकरी समितीचा एक सभासद होतो. ह्याहून

जास्त अधिकाराची जागा मजकडे नव्हती. विचारविनिमयाच्या कामांत मी प्रामुख्याने भाग घेत असलो तरी त्या कार्यातील नेतृत्व मजकडे होतं असे म्हणतां येणार नाही. तसे पाहिले तर आमच्या प्रांतांत पुढारी असा कोणीच नव्हता. कारण सहकार्याने व सस्थास्वरूपाने काम करण्याची संवय आम्ही लावून घेतलेली असल्यामुळे व्यक्तीला महत्त्व न देता सवटनेला महत्त्व देण्याचा आमचा शिरस्ता होता.

अलाहाबाद जिल्हा काँग्रेस समितीचा मी एक सभासद होतो. शेतकरी-विषयक प्रश्नांच्या बाबतींत पुरुषोत्तमदास टंडन यांच्या नेतृत्वाखाली या समितीने वराच महत्त्वाचा भाग घेतला होता. १९३० साली प्रांतात करबंदीची चळवळ सुरू झाली त्या वेळी आमची समिति आघाडीला होती. आर्थिक मदीचा चटक्या अलाहाबाद जिल्ह्याला अधिक बसला म्हणून आम्ही चळवळीला प्रारंभ केला असे नव्हे. उलट औधमधील तालुकदारी जित्यातील स्थिति अधिक भीषण होती. पण अलाहाबाद जिल्हा जास्त सघटित व राजकीय दृष्ट्या अधिक जागृत असे. कारण अलाहाबाद शहर हे राजकारणाचे केन्द्र झालेले असल्यामुळे पुष्कळ प्रमुख कार्यकर्ते तेथे येत व ते आले म्हणजे भोवतालच्या खेडेगावांनाहि भेटी देत असत

दिल्ली-समेट झाल्याबरोबर कायदेभंग व करबंदीची चळवळ तहकूब झाल्याची बातमी खेडोपाडी कळविण्यासाठी आम्ही पुष्कळ कार्यकर्ते पाठविले होते. खड न देण्याला राजकीय कारण आतां उरले नसले, तरी वाजारभावाचा घट लक्षांत घेता शेतकऱ्यांना बरीच सूट मिळणे आवश्यक आहे व ती मिळविण्यासाठी आपण एकजुटीने प्रयत्न केला पाहिजे अमादि संदेश आम्ही त्यांच्याकरवी पाठविला होता. मुबत्तेच्या दिवसांत दखील खड भरताना नाकी नऊ येत. तेव्हा मदीच्या काळांत तर सर्व खड भरणे केवळ अशक्यच होते. शेतकऱ्यांचे प्रतिनिधि जमवून आम्ही परिपदा भरवल्या व जुजबी सूचना म्हणून मरसकट ५० टक्के व कांहीं ठिकाणी अधिक सूट देण्यांत यावी असे ठरविले.

कायदेभंगाच्या चळवळीपासून शेतकऱ्यांचा प्रश्न निराळा काढावा म्हणून आम्ही प्रयत्न चालविला होता. निदान त्या साली तरी फक्त आर्थिक दृष्ट्या त्याचा विचार व्हावा, राजकीय प्रश्नांत तो गुनविला जाऊ नये हे आम्हांला इष्ट वाटले. पण मागील कालात या दोन चळवळींची सांगड एकत्र बांधली गेल्यामुळे आतां त्या अलग करणे मोठे कठिण होऊन बसले होतं शिवाय आम्ही जिच्यातर्फे काम करीत होतो, ती काँग्रेस मस्था सर्वस्वी राजकीयच होती. त्या वेळेपुरते आपणाला शेतकरी सध म्हणून (आणि या शेतकरी सवाचे नियंत्रण मात्र बिगर शेतकऱ्यांच्याच नव्हे तर खुद्द जमीनदारांच्याहि हातीं राहणार होते !) काम करतां यावे म्हणून प्रयत्न चालू होते. परंतु स्वतःचे राजकीय स्वरूप गमावून बसावे अशी मात्र आमची इच्छा नव्हती. सरकारहि आम्ही करुं ते काम राजकीय आहे असे समजूनच वागत असे. भविष्यकाळच्या कायदेभंगाची चिन्हें क्षितिजावर दिसत होती.

कायदेभग सुरू झाला की, आर्थिक व राजकीय चळवळी पुनः खांद्याशी खांदा भिडवून चालू लागणार ह्याविषयी तिळमात्र शका नव्हती.

मार्गात अशा प्रकारच्या अडचणी असल्या तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नाला राजकारणाचा वास होतां होई तो लागून देण्याची खबरदारी दिल्ली-समेटापासून आम्ही घेत आलो होतो. दिल्ली-समेटामुळे आर्थिक लढे अडून राहण्याचे कारण नाही ही गोष्ट आम्हांला सरकारच्या व जनतेच्या निदर्शनास आणून द्यावयाची होती. अवश्यभावी होणाऱ्या कोणत्याही स्थानिक अथवा आर्थिक लढ्याच्या बाबतीत दिल्ली-समेटाचा संबंध पोचत नाही अशा अर्थाचा स्पष्ट इशारा गांधीजींनी लॉर्ड अर्विन यांना देऊन ठेवलेला होता. त्या वेळी संयुक्त प्रांतांतील शेतकऱ्यांचा प्रश्न आम्हां सर्वांच्या डोळ्यांसमोर होताच. कारण संयुक्त प्रांतांत या प्रश्नाच्या बाबतीत सघटित प्रयत्न सुरू झालेले होते. वस्तुस्थिति पाहिली तर सर्व हिंदुस्थानभर शेतकऱ्यांची अशीच अवस्था झालेली होती. सिमला येथील सभाषणांत या मुद्द्याचा गांधींनी पुनरुच्चार केला. नंतर प्रसिद्ध झालेल्या प्रश्नोत्तरातमुद्दा त्याविषयी उल्लेख सांपडतो. * युरोपला निघण्याच्या सुमारास त्यांनी निःसदिग्धपणे बजावले होते की जनतेच्या आणि विशेषतः शेतकऱ्यांच्या आर्थिक लढ्यांच्या वेळी त्यांचे हितरक्षण करण्यासाठी काँग्रेसला त्यांत भाग घेणे आवश्यक होण्याचा संभव आहे. अशी भांडणे चेतवण्याची माझी इच्छा नाही; मला ती टाळवयाची आहेत. पण ते अशक्य झाले, तर लढाईला तोंड हे दिलेच पाहिजे. जनतला अधात्रीं सोडणे आमच्याने कदापि होणार नाही. त्यांच्या म्हणण्याचा आशय असा की कायदेभगाच्या बाबतीत दिल्ली-समेट लागू पडत असल्या तरी तो आर्थिक लढ्यांच्या आड येत नाही.

करबदीची चळवळ सुरू करून संयुक्तप्रांतीय काँग्रेस समितीने व तिच्या पुढाऱ्यांनी दिल्ली-समेटाखाली सुरुंग ठांसले असा आरोप नेहमी करण्यांत येत असल्यामुळे मला हा इतिहास येथे सांगवा लागला. उत्तर देण्यास समर्थ असे सगळे लोक तुरुंगांत डांबल गेल्यावर व सर्व वृत्तपत्रांची तोंडे मुस्कर्यांनी बांधून टाकल्यावर हे आरोप निर्धास्तपणे करण्यांत आले. १९३१ साली संयुक्तप्रांतीय काँग्रेस कमिटीने करबदीची चळवळ आधी मुळी सुरूच केली नाही, आणि वादासाठी सुरू केली असे मानले तरी तेवढ्यावरून दिल्ली-समेटाचा भग केल्यासारखे होत नाही एवढेच मला सिद्ध करावयाचे आहे. करबदीच्या युक्तायुक्तेचा प्रश्न अलाहिदा. आर्थिक गा-व्हाणी दूर करण्यासाठी संप करण्याचा अधिकार ज्याप्रमाणे कामकऱ्यांना आहे तसाच करबदी करण्याचा हक्क शेतकऱ्यांनाहि आहे. दिल्ली ते सिमल्यापर्यंतच्या वाटाघाटीत आम्ही एकसारखा हाच मुद्दा मांडीत आलो होतो व सरकारने तो नुसता समजून घेतला होता असे नव्हे, तर सरकारने आमच्या मुद्द्याला मान्यता दिली होती.

शेतकऱ्यांची स्थिति एकसारखी बिघडत चालली होती, ती १९२९ पासून

सुरू झालेल्या मदीच्या योगानें तळाला जाऊन पोचली. तत्पुर्वी शंतीच्या उत्पन्नाचे भाव सारखे तेजीचे राहिले होते. या तेजीचा फायदा हिंदी शेतकऱ्यालाहि मिळाला. सर्व जगभर यांत्रिक उद्योग व शेंती यांच्या वाढीमध्ये प्रमाणबद्धता न राहिल्यामुळे शंतीच्या उत्पादनाचे भाव कडाडले. पण बाजार तेजीचा झाल्याबरोबर हिंदुस्थानांतील सरकार-सारा, जमीनदाराचा खड वर्गरे बाबतीतहि वाढ झाली त्यामुळे चढया बाजार-भावाचा योग्य फायदा शेतकऱ्यांच्या पदरांत मुळीच पडला नाही. व एकदरीने कांहीं टापू वगळल्यास शेतकऱ्यांची स्थिति खालावतच गेली. सयुक्त प्रांतांत साऱ्याच्या मानानें खड फार झपाट्याने वाढला माझ्या आठवणीप्रमाणे ह्या दोन बाबतीत झालेल्या गेल्या तीस वर्षांतील वाढीचे प्रमाण एकास पांच असे आहे. सरकारला बरकत आली, जमीनदाराचीहि पोळी पिकली: पण कुळाचे खपाटीला गेलेले पोट होते तसेच राहिले. किंमती उतरल्या अगर महापूर, अवर्षण, गारा अथवा टोळ्याड यांच्या-सारखी असर्माना सुलतानी झाली तरी खड व सागा यांच्यामध्ये उतार होत नसे सूट मिळालीच तर मोठ्या मिनतवारीने मिळायची, व ती देखील त्या मोसमापरती. मुबत्तेच्या काळात देखील खड देतांना शेतकरी उगी फुटत. मग इतर वेळी सावकारा-शिवाय पान तरी ह्यावे कपे / शेतकरी-कर्जाचा उगार अशा प्रकारे वाढत गेला

शेतकरींवर अवलंबून असणारे सर्वच वर्गांचे लोक—जमीनदार, स्वतंत्र शेतकरी व खडकरी—सावकाराच्या पजांत गवसले. प्राथमिक अवस्थेंत असणाऱ्या सभ्यांच्या ग्रामीण आर्थिक जीवनांत अत्यावश्यक होऊन बसलेली एक कामगिरी सावकारवर्ग बजावीत आहे. आपल्या स्थितीचा भरपूर फायदा त्याने पदरांत पाडून घेतला असून शेतकरींशी सत्र असलेले सगळे लोक त्याच्या फासात गुंतले आहेत आतांपर्यंत त्याच्या-वर कोणाचेहि नियंत्रण नव्हते. कायदा त्याच्या बाजूचा होता. कर्जरोग्या समोर ठेवून पैन पैचा तो हिशोब मागे व त्याप्रमाणे त्याला वसूलहि मिळे. हलके हलके छोट्या जमीनदारांच्या व स्वतंत्र शेतकऱ्यांच्या जमिनी त्याच्या हाती गेल्या व मुरवटाचे फुलपांखरू व्हावे तसे सावकाराचे मोठ्या जमीनदारांत रूपांतर झाले. स्वतःची जमीन करणारा शेतकरी ह्या सावकारांच्या जमिनींवर जवळ जवळ गुलामा-प्रमाणे राव लागला कुळाची स्थिति तर ह्याहिपलीकडची होती. तोहि सावकाराचा गुलाम बनला, अथवा गर्गव जमीनवाल्या मजुरांच्या ओळीला जाऊन बसला. पेटावान्याचे जे जमीनदार झाले त्याचा जमिनीशी अगर कुळांशी जिवाह्याचा सबंध राहिला नाही. बहुशः शहरांत त गढत व तेथे गादीवर बसून कर्ज-वामाचा व्यवहार करीत खंडवमुलीचे काम त्यांचे हस्तक एकाद्या यत्राप्रमाणे निष्पूरपणे व अमानुषपणे उरकित असत.

जमीनधारणांच्या पद्धतीतील सदोपता वाढत्या शेतकरी-कर्जाबद्दलहि सिद्ध होण्यासारखी आहे. जनतपैकी लक्षावधि लोक असे आहेत की ज्यांच्या गांठीला एक छदामदेखील राहिलेला नाही, आणि त्यांच्यात त्राण अथवा प्रतिकाराची शक्ति

उरलेली नाही. जवळजवळ उपासमारीतच ते दिवस काढीत असतात. एकादा सांथीचा रोग आला की लाखो माणसे मृग्यांसारखीं मरून जातात. १९२९ व १९३० सालीं हिंदुस्थानांतील शेतकरी कर्जाची रक्कम ८६० कोटी रुपये इतकी असावी असा सरकारनियुक्त बँकिंग इन्क्वायरी कमिटीचा अभिप्राय आहे. यांत जमीनदार, स्वतंत्र शेतकरी व कुळें यांच्या कर्जाचा अन्तर्भाव झालेला असला, तरी त्यातील बहुतेक कर्ज जातीनें जमीन कसणाऱ्यांचेंच आहे. सरकारचे चलनावळीचें धोरण सावकारांच्याच फायद्याचें झाले व त्यायोगाने कर्जबोजा अधिकच फुगला. तीव्र विरोधाला धाड्यावर बसवून १६ पेन्सांऐवजी १८ पेन्सांचा रुपया केल्यामुळे शेतकरी कर्जांत १०७ कोटींची भर पडली. *

महायुद्धानंतर बाजार कडाडून नंतर पुनः मदीची घसरण सुरू झाली व शेतकरी भिकेची वाट चालू लागले त्यांतच १९२९ च्या अरिष्टाचा टोला त्यांच्या कपाळीं बसला.

आमचे १९३१ सालीं असे म्हणणे होते की, बाजारभावांच्या प्रमाणांत खड-आकारणी व्हावी: म्हणजे १९३१ सालाप्रमाणेंच १९०१ सालीं बाजारभाव होते म्हणून खडमुद्दा त्या काळचेच वसूल करावेत. अर्थात् हा ठोकळ नियम होता. दुसरा नियम—आणि अधिक न्याय्य नियम—असा गुचविष्यांत आला की, उत्पादनाचा खर्च व राहणीचा खर्च वजा जाऊन जी शिडक कुळ्यापाशीं राहिल, तिच्यावरून कुळ्याची लायकी ठरवून खड आकारावा. पण हा नियम लागू करावयाचा म्हटला म्हणजे राहणीचा खर्च कितीहि किमान धरला तरी हिंदुस्थानाताल कित्येक खातीं अनिर्वाही म्हणजे बुडित ठरवावीं लागतील व १९३१ मध्ये आम्ही काहीं बाबतींत दाखवून दित्याप्रमाणें घरदार विकल्याशिवाय अथवा जबरदस्त व्याजाने कर्जाक रकमा उचलल्याशिवाय पुष्कळांना खर्चाची भरपाई करणेच अशक्य आहे असें दिसून येईल.

स. प्रां. काँ. समितीकडून अशी मामुली सूचना करण्यांत आली होती की, मिरासदार कुळांना ५० टक्के सूट देण्यांत यावी, व ज्यांची स्थिति अधिक हलाखीची असेल त्यांना ह्यापेक्षा अधिक सूट मिळावी. १९३१ मध्ये गांधीजी व सर हेला यांची मुलाखत झाली, तेव्हां त्यांच्यामध्ये कांहीं मतभेद झाले. त्यानंतर लगेच संयुक्त प्रांतांतील जमीनदारांना व कुळांना उद्देशून गांधीजींनी विज्ञापन-पत्रे प्रसिद्ध केलीं. त्यांत कुळांनी शक्य तेवढा खड द्यावा असें म्हटलें असून किती खड द्यावा त्याबद्दलचे प्रमाणहि सुचविले होते आमच्या समितीच्या सूचनेहून हा आंकडा

८६० कोटीचा आकडा फाजील संकोच करून दिलेला दिसतो. ह्या कमिटीच्या मताने पजाबांतील शेतकरी कर्जाचा आकडा १३५ कोटी इतका आहे. पण १९३४ सालच्या पजाबकर्जांनिवारण कमिटीने तो "निदान पक्षा २०० कोटी असावा." असें म्हटले आहे. ही तफावत इतर प्रांतांतहि लागू केली, तर हिंदुस्थानच्या शेतकरी-कर्जाची रक्कम १२०० कोटी रुपयांपर्यंत होईल.

थोडासा अधिक होता. प्रांतिक समितीने गांधीजींचा आंकडा मान्य केला, पण त्याचाहि उपयोग फारसा झाला नाही; कारण सरकार त्यालाहि समति देईना.

प्रांतिक सरकारला मोठा पेंच पडला होता. त्यांचें मुख्य उत्पन्न साऱ्यापासूनच होत असतें. त्याच्यावर अजिबात तुळशीपत्र ठेवून अथवा त्यांतल्या बराचशा भागाची सूट देऊन खर्च भागता ना; दिवाळें निघाले असते पण शेतकऱ्यांच्या बंडाची भीति एकीकडे वाटत असल्याकारणानें बरीचशी सूट देऊन कुळाना चुचकारतां आलें तर पाहावें अशीहि त्यांची इच्छा होती. हा स्वार्थ-परमार्थाचा मेळ घालणे सोपें नव्हतें. सरकारच्या व कुळांच्या दरम्यान जमीनदार उभा होता. त्याची चर्चा तोडून मात्र सरकारला आपलें व कुळांचे हित साधणे शक्य झालें असतें पण राजकीय परिस्थिति लक्षांत घेतां, आपल्याला चिकटून राहणाऱ्या फार थोड्या वर्गापैकी जो एक जमीनदारांचा वर्ग, त्याला नाराज करण्याची सरकारची तयारी नव्हती.

सरतेशेवटीं जमीनदार व कुळे या दोघांनाहि सूट देण्याचे प्रांतिक सरकारनें जाहीर केलें. सूट आकारणीची पद्धति किचकट होती व तिचा एकदम उलगडा होत नसे पण मिळालेली सूट अपेक्षेहून फारच कमी आहे, हें स्पष्ट दिसत होतें. शिवाय थकबाकीविषयीचा त्यांत कांहींच उल्लेख नव्हता यदाच अर्ध्या वर्षाचा खंड देणें ज्याच्या जिवावर आलें होतें, तो गेल्या सालच्या वाक्या चुकत्या करणार कशा ? तेव्हां हें धोरण शेतकऱ्यांच्या दृष्टीनें अहितावह झालें अमते. कारण एकदर आकारणी-पैकी कोणती तरी बाकी काढून दाखवून त्याची जमीन लिलावासाठीं पुकारतां आली असती.

प्रांतिक काँग्रेस कार्यकारी मंडळापुढें मोठा पेंच येऊन पडला. कुळावर फार अन्याय होत आहे ह्याचद्वल आमची खात्री झालेली होती. पण करणार काय ? खंड दऊ नका असें कुळांना सांगण्याची जबाबदारी आम्ही शिरावर घेण्यास तयार नव्हतां. यथाशक्ति खंड त्यांनीं द्यावा हाच मत्र आम्ही जपीत राहिलां. त्यांच्या कष्टमय स्थितांविषयी सर्वसाधारणपणें सहानुभूति दाखविणें व त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करण एवढी कामें आम्ही करीत होतो. सूट वजा घालून देखील उरलेला खंड डोईजड आहे हे कुळांचें म्हणणें आम्हांला मान्य होतें.

लवकरच दडपशाहीचे सूक्तासूक्त प्रकार सुरू झाले. हजारों लोकांवर जप्त्या आल्या. गाईबैल, घरेंदारे, लिलावाला निघालीं, जमीनदारांच्या हस्तकांची मारपीट सुरू झाली. कुळांपैकी पुष्कळ लोकांनीं अशतः खंड दिल्या. तेवढीच त्यांची शक्ति होती. पण त्यामुळें त्यांचा बचाव झाला असें नाही. कायद्याचा रूढ वाटेंत सांपडेल त्याला जमीनदोस्त करीत पुढें धांवत चालला होता. एकादा हप्ता भरला तरीहि जप्त्या, लिल्लाव वगैरेंत खळ पडत नसे. मग कुळांनीं दिडकीहि दिली नसती तरी ह्यापेक्षां वांकडें तें काय होणार होतें ? तेवढे चार पैसे कडोसरीला राहून तेवढाच फायदा तरी झाला असता.

तुमच्या सल्ल्याप्रमाणे आम्ही शक्यनुसार खंड भरला त्याचें हें प्रायश्चित्त असें गाऱ्हाणें ते आमच्याकडे येऊन सांगूं लागले. एकट्या अलाहाबाद जिल्ह्यांतच हजारां लोकांच्या जमिनी जप्त झाल्या. आणखी हजारां लोकांवर खटले भरण्यांत आले होते, ते निराळेच. हे सकटग्रस्त लोक सर्व दिवसभर जिल्हा काँग्रेस समितीच्या कचेरीभोंवतीं गराडा घालून बसत. आमच्या घराला असाच वेढा पडे व हें दुःख पाहणें नको, येथून पळून जाऊन कोठें तरी तोंड लपवून बसावें, असे विचार मनांत येत. पुष्कळ लोक येत व जमीनदारांच्या हस्तकांनीं केलेल्या मारहाणीच्या जखमा दाखवीत. आम्ही त्यांना म्हणाल्यांत पाठवीत असूं. यापलीकडे ते काय करणार आणि आम्ही तरी काय करणार ? गोविंद वल्लभ पंत, शेरवाणी, मी सगळ्या जणांनीं प्रांतिक सरकारकडे भलीं वाववाव पत्रें पाठविलीं.

जून-जुलै महिन्यांत पावसाळा सुरू झाला तशी नवीनच अडचण उपस्थित झाली. नांगरणी-पेरणीचा हंगाम आला होता. जमिनी जप्त झालेल्या कुळांनीं हातपाय जुडून आपल्या शेतांत हरळी वाढते ती पाहत बसावयाचें कीं काय ? ही गोष्ट शेतकऱ्याला कशी परवडणार ? पुष्कळ ठिकाणीं जप्त झालेली होती, पण ती नांवाला. शेतकऱ्याची हकालपट्टी झालेली नव्हती. तेव्हा त्यांनीं शेतांत नांगर घालून जबरदस्तीनें शेतांत घुसल्याचा गुन्हा करावा आणि मारामारीचा प्रसंग ओढवून घ्यावा कीं काय ? बरें, दुसरे लोक आपल्या वट्टीवाटीतली जमीन नांगरीत आहेत, हें दृश्यहि सहन करणें अवघड होतें. ते सल्ला मागण्यासाठीं आमच्याकडे आले. तेव्हां आम्हीं कोणता सल्ला द्यावा असा मोठा पेंच पडला.

गांधीजींबरोबर मी सिमल्यास गेलो असतां तेथें एका बड्या अधिकाऱ्याला, अशा परिस्थितींत काय सल्ला द्यावा, असा प्रश्न मी विचारला होता. त्याचें उत्तर फार उद्बोधक होतें. तो म्हणाला कीं शेतकरी माझ्याकडे आला तर मी त्याला सल्ला देण्याचेंच नाकारून ! म्हणजे हे गृहस्थसुद्धां शेतकऱ्याला तू जमीन नांगरूं नकोस असें सरळ सरळ सांगावयाला तयार नव्हतें. अर्थात् सिमल्याच्या थड शिखरावर बसून व्यवहारी अपूर्णाकाचे गणित सोडवावें तथा निर्विकारपणें एकाद्या प्रकरणाचा निकाल लावणें सोपें काम आहे. कारण तेथल्या अगर प्रांतांतल्या अधिकाऱ्यांचा संकटग्रस्त मनुष्यांशीं प्रत्यक्ष सबधच येत नाहीं.

कुळांनीं सगळ्याच्या सगळ्या खंडाची भरपाई करावी, निदान शक्य तेवढा खंड त्यांनीं द्यावा, असा सल्ला देण्याविषयीं आम्हाला सिमला येथें सांगण्यांत आलें. म्हणजे जमीनदारांचे आम्ही हस्तक बनावें अशी सरकारची इच्छा होती. शक्य तेवढा खंड द्या अशासारखा सल्ला आम्ही देतच होतो; पण गुरेढोरे विकून अथवा कर्ज काढून खंड भरा, असें मात्र आम्ही सांगितलें नाहीं.

त्या वर्षीच्या उन्हाळ्यांत अगदीं कहर उडाला. हिंदी शेतकऱ्याला आपदाची सोबत सदाच लाभलेली असल्याकारणानें तो कमालीचा सोपीक बनला आहे.

परिस्थिति असह्य झाली कीं हजारो, लाखों शेतकरी पिकल्या पानाप्रमाणें शब्द न उच्चारतां गतप्राण होऊन खाली पडतात. दुःखांतून सुटण्याचा त्याला ठाऊक असलेला मार्ग म्हणजे मरण. नियतकालिक आपत्तींच्या मानानें १९३१ सालची ही आपत्ति फारशी दुस्तर नव्हती; परंतु निसर्गाच्या अतर्क्य लहरीचा या प्रासंगिक आपत्तीशीं कांहीं एक संबंध दिसत नाही; मग ती निमूटपणें सहन कां करावी असा विचार त्यांच्या मनांत आला असावा. आतांपावेतो मिळालेल्या राजकीय शिक्षणाचा रोपा बाजू लागला होता. त्या वेळेचा प्रसंग आम्हांलाहि दुःखद वाटला. कारण आमच्याच सल्याप्रमाणे शेतकरी बागले होते. तथापि आमची मदत नसती तर शेतकऱ्यांचे हाल कुत्रा खाता ना ही गोष्ट देखील खोटी नव्हे. आमच्यामुळे ते एकदिल, एकसंध राहिले व जुटीच्या जोरावर त्यांना अधिक सूट मिळवितां आली. जुळम, मारपीट झाली, ती त्यांच्या नेहमींच्या सवयीची होती. पण वंडेलीतहि थोडासा फरक पडला. पूर्वी मारझोड झाली तर या कानाचें त्या कानाला कळत नसे. कुळ मेलेंच तर गोष्ट निराळी. पण आतां कुळें संघटित झालीं असल्यामुळें असले प्रकार झाले कीं, लगेच नगाऱ्यावर टिपरू पडे.

उन्हाळ्य संपत आला तशी जबरदस्तीची सारावसुली जरा ढिली पडूं लागली. पण ज्यांच्या जमिनी गेल्या त्या कुळांची काय गति? कुळांना ज्या जमिनीवरून उठवून लावले होते, अशा बहुतेक जमिनी पड राहिल्या होत्या. त्या ज्यांच्या त्यांना परत मिळण्याच्या कामी सरकारनें मदत करावी अशासाठीं आम्ही सरकारचे खनपटीस बसलो होतो. आणि पुढच्या हंगामांत सूट मिळणार कीं नाही हा प्रश्न त्याहिपेक्षां महत्त्वाचा होता. ऑक्टोबरपासून नव्या वसुलीला आरंभ होणार तेव्हां त्याच मरणांतून पुनः जावें लागणार किंवा कसें? सरकारच्या व जमीनदारांच्या प्रतिनिधींची एक समिति सरकारनें नेमिली. तीत शेतकऱ्यांतर्फे कोणीच नेमण्यांत आले नाही. अगदीं शेवटच्या क्षणाला म्हणजे समितीच्या कामाला प्रारंभ झाल्यावर सरकारनें गोविंद बल्लभ पंतांना कॉम्रेसतर्फे काम करण्यासाठीं निमंत्रण केले. सर्व महत्त्वाच्या प्रश्नांचा निर्णय घेऊन झाल्यानंतर शेवटच्या घटकेला समितीला जाऊन मिळण्यांत कांहीं हाशील आहे, असें पतांना वाटले नाही.

शेतकऱ्यांच्या परिस्थितीविषयीं आंकडेवार माहिती मिळवून अहवाल तयार करण्यासाठीं सं. प्रां. कां. समितीनें एक लहानशी समिति नेमली होती. तिनें निरीक्षणामक असा एक उत्तम व विस्तृत अहवाल सादर केला. त्यांनीं केलेल्या शिफारशी मूलगामी स्वरूपाच्या होत्या. तो अहवाल गोविंद बल्लभ पंत, रफी अहमद किडवाई, व व्यंकटेश नारायण तिवारी यांच्या सहाय्यांनिशीं पुस्तकरूपानें प्रसिद्ध करण्यांत आला.

हा अहवाल प्रसिद्ध झाला तेव्हां गांधीजींना लंडनला जाऊन बरेच दिवस झाले होते. ते निघाले त्या वेळीं सं. प्रां. शेतकऱ्यांचा प्रश्न त्यांच्या मनांत घोळत

होताच. लंडनला जावयाचें नाहीं असें ठरलें तर स्वतः संयुक्त प्रांतांत येऊन हा भानगडीचा प्रश्न हातीं घ्यावा असा त्यांनीं बेत केला होता. ते गेल्यावरहि आम्ही परिस्थितीबद्दल सर्व बातमी त्यांना येथून कळवीत होतो. पहिले दोन तीन महिने मी त्यांना विमानःमार्गानें व साध्या टपालानें परिस्थितीसंबंधीचीं पत्रे नियमितपणें लिहीत असें. त्यानंतर मात्र इतक्या नियमितपणें पत्रव्यवहार चालू राहिला नाहीं. अधिकांत अधिक म्हणजे तीन महिन्यांच्या आंत मी परत येईन असें ते सांगून गेले असल्यामुळे त्यांच्या आगमनापूर्वी तरी निदान आणीबाणीचा प्रसंग गुदरणार नाहीं अशी आशा सर्वांना वाटत होती. सरकारशीं शक्य तों तंडा होऊं नये म्हणून आमचा प्रयत्न होता. परंतु त्यांचें आगमन लांबणीवर पडूं लागलें व परिस्थिति अधिकाधिक उग्र होत चालली, तेव्हां सर्व हकीकत समजावून देणारी सविस्तर मजकुराची तार गांधीजींकडे पाठवून, आमचा कसा नाइलाज होत आहे तें मी त्यांच्या निदर्शनास आणून दिलें. आपणाला या बाबतींत कांहींहि करतां येणें शक्य नाहीं, तुम्हांला योग्य दिसेल त्याप्रमाणें खुशाल वागावें असा उलट जबाब त्यांच्याकडून आला.

प्रांतिक काँग्रेस कार्यकारी मंडळानें वर्किंग कमिटीकडे सर्व माहिती पाठविली होती. परिस्थिति गंभीर होत चालली असल्यामुळे वर्किंग कमिटीमध्ये मी असतां हितिनें शेरबाणी व पुरषोत्तमदास टंडन यांच्याशीं चर्चा केली.

सरकारनियुक्त शेतकी समितीनें आपल्या अहवालांत ज्या शिफारशी केल्या होत्या, त्या बऱ्याच गुंतागुंतीच्या व संदिग्ध अशा असून स्थानिक अधिकाऱ्यांवर बऱ्याच गोष्टी सोंपविण्यांत आल्या होत्या. गेल्या खेपेपेक्षां अधिक सूट देण्यांत आली असली, तरीहि आमच्या मतें ती अपुरीच होती. सरकारी शिफारशींत अंतर्भूत झालेलीं तत्त्वे व तीं लागू करण्याची पद्धति हीं दोन्हीहि आम्हांला आक्षेपाई वाटलीं. थकबाक्या, कर्ज, बगैरेसंबंधी अहवालांत कांहींच तरतूद नव्हती. प्रश्न असा पडला होता की, या वेळीं आम्हीं कोणतें धोरण स्वीकारावें? मागच्याप्रमाणें 'यथाशक्ति खड भरा' हा अश्रक्षरी मंत्र जपावा व जें जें होईल तें तें पाहावें कीं काय? असला उपदेश करणें अत्यंत मूर्खपणाचें आहे हें आमच्या प्रत्येकास येऊन चुकलें होतें. मग त्याची पुनरावृत्ति करण्यांत अर्थ काय? पोटाला चिमटा घेऊन शेतकऱ्यांनीं पुरेपूर खड तरी भरावा अथवा मुळींच खड न भरता काय होतें त्याची वाट पाहात राहावी, ह्या दोन मार्गांपैकी कोणता तरी एक मार्ग पत्करणें अवश्य होतें. खंडापैकी अल्पसा भाग देण्यांत ना स्वार्थ ना परमार्थ; त्या प्रयत्नांच्या पार्वी त्यांचें भांडवल संपायचें तें संपणार आणि वरकड जमिनी गमवाव्या लागणार त्या निराळ्याच, हें सत्य आम्हांला दिसत होते.

आमच्या प्रांतिक कार्यकारी मंडळानें परिस्थितीसंबंधी अनेकदां मोठ्या गंभीरपणे चर्चा करून असे ठरविले की, सरकारच्या शिफारशी पूर्वीच्या सुटीहून

अधिक सडळ असल्या तरी त्या आहेत त्या स्वरूपांत स्वीकारणें शक्य नाहीं. शेत-कऱ्यांच्या हिताच्या दृष्टीनें त्यांत बदल करता येण्यासारखा आहे. आमच्या मतास सरकारची समति मिळावी म्हणून आम्हीं खूप जोर धरला. परंतु यश येण्याची फारशी आशा नव्हती. नको तो झगडा जवळ येऊन ठेपला होता. प्रांतिक सरकारचें व हिंदुस्थान सरकारचें काँग्रेससंबंधीचें धोरण बदलत चाललें असून तें प्रखर होऊ लागलें होते. आमच्या प्रयत्नांत आम्हांला यश मिळवें अशी सरकारची इच्छा नाहीं हें स्पष्ट दिसत होतें. सरकारची एक तक्रार अशी दिसली कीं, शेत-कऱ्यांना अधिक सूट दिली कीं, काँग्रेसची प्रतिष्ठा फारच वाढेल. त्याची त्यांना मोठी अडचण वाटत असावी. सरकारला संवधीमुळें प्रतिष्ठेचें बेडच लागलें होतें. खड-सुटीचें श्रेय जनतेनें काँग्रेसला द्यावें ही मोष्ट सरकारच्या मनाला शल्याप्रमाणें टोंचत असल्यामुळें तो प्रसंग यावच्छक्य टाळावा असा सरकारचा इरादा होता.

लवकरच सर्व काँग्रेसवर हल्ला चढविण्याचा सरकारचा बेत आहे अशा बातम्या दिल्ली वगैरे ठिकाणांहून आमच्याकडे येऊ लागल्या. या खेपेला आमची चामडी लोळवण्यांत येणार होती. त्यांच्या योजनेचा तपशील सुद्धां आम्हांला कळला. नोव्हेंबर महिन्यांत केव्हां तरी डॉ. अन्सारींनीं माझ्याकडे व काँग्रेसचे अध्यक्ष बल्लभ-भाई पटेल यांच्याकडे एक निरोप पाठविला. पूर्वीं आम्हांला मिळालेल्या बातमीस आणि विशेषतः सरहद्द व सयुक्त प्रांतांत लागू करण्यांत यावयाच्या वटहुकुमासंबंधींच्या बातम्यांना अन्सारींच्या निरोपामुळें बळकटीच मिळाली. बंगमलला नव्या वटहुकुमांचा प्रसाद मिळालाच होता किंवा थोड्याच दिवसांत मिळणार होता. बरेच आठवडे लोटल्यानंतर अन्सारींचे शब्द पुष्कळ अंशीं खरे ठरल्याचे आढळून आलें. नवे वटहुकूम जाहीर झाले. जणूं कांहीं नवीनच परिस्थिति निर्माण झाली होती. मंडलाकार परिषदेचें कामकाज अपेक्षेबाहेर लांबल्यामुळें सरकारला इतका वेळ तलवार म्यान करून ठेवावी लागली असावी. मंडलाकार परिषदेच्या प्रतिनिधींची परस्परांशीं गोड पण निरर्थक कुजवूज चालू असतांनाच इकडे हिंदुस्थानांत सार्वत्रिक दडपशाही सुरू व्हावी हें सरकारला नको होतें.

आकाशांत वादळ जमूं लागलें. आमच्यासारख्या क्षुद्र मानवांनीं कांहींहि केलें तरी काळाचा प्रवाह पूर्वनिर्णित वाटेनेंच वाहत राहणार अशीं चिन्हें दिसू लागलीं. प्रसंग येतील त्यांना व्यक्तिशः व सघशः तोड देण्याची आपण तयारी ठेवावी व जीवनाच्या रंगभूमीवर जो बहुशः दुःखमयचें खेळ आपणास खेळवा लागणार आहे त्यांत मागें न पडण्याची दक्षता वाळगावी एवढेंच काम आम्हांला करता येण्यासारखें होतें. परंतु पडदा वर जाऊन हा संग्राम सुरू होण्याच्या आत गांधीजी परत येऊन पोचतील व सर्व जबाबदारी ते आपल्या शिरावर घेतील अशी आशा आमच्या मनाला अव्यापिहि वाटत होती. त्यांच्या गैरहजेरींत जबाबदारीचें ओझे स्वतःच्या खांद्यावर घेण्यास आमच्यापैकी कोणीच तयार नव्हता.

संयुक्त प्रांतात सरकारने नवीनच एक ट्रम काढल्या कारणाने खेडोपार्डी फार गडबड उडून गेली. कुळांना सूटचिठ्या वांटण्यांत आल्या. त्यांत सुटीचा आंकडा लिहिलेला होता व उरलेला खंड महिन्याच्या आंत भरण्यांत आला नाही तर कायदेशीर इलाज म्हणजे जप्ती, लिलांव वगैरे करणे सरकारला भाग पडेल, अशी धमकी देण्यांत आली होती. नेहमी कुळें खड देत तो दोन तीन महिन्यांच्या मुदतीत हप्त्याहप्त्याने देत असत. तेवढीहि मुदत या खेपेला देण्यांत आली नाही. सर्वच शेतकऱ्यांवर संकट येऊन गुदरलें. हातांत चिठी घेऊन जो तो तक्रार करीत व सल्लासलत विचारीत धांवाधांव करूं लागला. असली धमकी देणे म्हणजे शुद्ध अचरटपणा होता. त्या धमकींत विशेष तथ्य नव्हतें असें आम्हांला मागाहून सांगण्यांत आलें. पण त्यामुळे समेटाचा सभव अगदी कमी होऊन झगड्याकडे लोक एकेका पावलानें खेंचले गेले यांत शका नाही.

शेतकऱ्यांनी व काँग्रेसने चट्दिशी कांहीं तरी निर्णय करणे आवश्यक होऊन बसलें. गांधीजी येईपर्यंत चालढकल करणे योग्य झालें नसतें. मागितलेली रक्कम देण्याचें त्राण शेतकऱ्यांच्या अंगी नाही हें माहित असूनहि ती भरा असें सांगणें कितपत योग्य ठरलें असतें ? आणि थकलेल्या खंडाची वाट काय ? खडापैकी बराचसा भाग चुकता केला तरीहि जप्तीतून त्यांची सुटका होण्याचा सभव नव्हता. चालू सालचा सगळा खड दिला असता तरी तो थकबाकीकडे लावून पुनः कुळांवर जप्ती आणण्याची सोय होतीच.

अलाहाबाद जिल्हा काँग्रेस समितींत बरेचसे शेतकरी होते. त्यांनी प्रसंगाला तोंड देण्याचें ठरविले. शेतकऱ्यांना खंड भरा असें सांगणें शक्य नाही, असें जिल्हा कमिटीचें मत होतें. तथापि प्रांतिक कार्यकारी मंडळ व वर्किंग कमिटी यांच्याकडून अधिकृत परवानगी मिळाल्याशिवाय कोणतीहि प्रत्यक्ष चढाई करण्याचा अधिकार जिल्हा समितीला नसल्याकारणानें प्रकरण वर्किंग कमिटीपुढें मांडण्यांत आलें. तेथें शेरवाणी व टंडन हे दोघेहि हजर होते. परंतु आमच्यापुढें फक्त अलाहाबाद जिल्हाचाच प्रश्न होता व त्याचें स्वरूपहि निवळ आर्थिक असें होतें. परंतु त्या काळच्या वादळी वातावरणांत ह्या प्रश्नामुळे उठणारी धूळ फार दूरवर पसरणार. हें आम्ही ओळखून होतो. जिल्हातील शेतकऱ्यांनी खंडाची भरपाई सध्यांच करू नये, वाटाघाटी होऊन अधिक सवलतीचा निकाल लागेपर्यंत खंड पाडून ठेवावा, असा सल्ला अलाहाबाद जिल्हा समितीनें द्यावा की नाही एवढ्याच प्रश्नाचें उत्तर वर्किंग कमिटीला द्यावयाचें होतें. गांधीजी येण्यापूर्वी सरकारशीं भांडण उपस्थित होऊं नये व ज्याला वर्ग-कलहाचें स्वरूप प्राप्त होण्याचा संभव आहे असा आर्थिक लढा शक्य तों दाढवा यासाठीं वर्किंग कमिटीची सर्व धडपड चालू होती. राजकीय दृष्ट्या जहाल असे धोरण वर्किंग कमिटीला मान्य असलें, तरी जमीनदार विरुद्ध कुळें असा सामाजिक लढा उपस्थित करा असें म्हणण्याइतकी वर्किंग कमिटीतील सभासदांची प्रगति झालेली नव्हती.

माझ्या मनाचा कल समाजसत्तावादाकडे असल्यामुळे आर्थिक व सामाजिक बाबतीत माझा सल्ला बिनधोक समजण्यांत येत नसे. संयुक्त प्रांतांत परिस्थितीच अशी निर्माण झाली आहे की आमच्यापैकी अगदी नेमस्त वृत्तीच्या व विवेकी सभासदांना-सुद्धा मोठ्या नाखुशीने लढ्याची तयारी करणे प्राप्त वाटत आहे, ही गोष्ट वर्किंग कमिटीच्या लक्षांत आणून देणे मला आवश्यक वाटले. शेरवाणी वगैरे आमच्या प्रांतांतील लोक वर्किंग कमिटीच्या बैठकीला हजर राहिले ह्याचा मला फार आनंद झाला. कारण शेरवाणी हे ज्वलज्जहाल म्हणून ओळखले जात नसत. स्वभावतः राजकीय व सामाजिक बाबतीत त्यांचा दृष्टिकोण सौम्य असा असे. स. प्रां. कां. समितीच्या शेतकरीविषयक धोरणाच्या बाबतीत सुरुवातीला त्यांचे मन कलुषित झालेले असले, तरी अध्यक्षाची जबाबदारी त्यांच्या स्वतःच्या शिरावर पडल्यानंतर प्रांतिक समितीला दुसरे गत्यंतर नाही, ही गोष्ट त्यांना कळून चुकली. त्यानंतर प्रांतिक समितीने कोणतेहि कार्य आंखले तरी ते त्यांच्या अनुमतीने व ते अध्यक्ष म्हणून त्यांच्याचमार्फत आंखण्यांत येत असे.

तेव्हा शेरवाणी यांच्या बोलण्याचा वर्किंग कमिटीच्या सभासदांवर माझ्या बोलण्याने झाला असता त्याहून फार मोठा परिणाम झाला. होय नाही करतां करतां सरते शेवटीं निरुपायाची गोष्ट आहे हे जाणून, कोणत्याहि टापूत करबंदीची व खंडबंदीची चळवळ करण्याचा अधिकार तिने प्रांतिक समितीला दिला. पण त्याच वेळीं प्रांतिक समितीने शक्य तो असा प्रसंग टाळावा आणि सरकारशीं वाटाघाटी सुरू कराव्या अशी आग्रहाची सूचना वर्किंग कमिटीनें करून ठेवलीच.

वाटाघाटी कांही वेळ चालू होत्या, पण त्यांतून फारसे कांहीच निष्पन्न झाले नाही. अलाहाबाद जिल्ह्यांतील सारासुटीच्या आकड्यांत थोडीशी सुधारणा झाली इतकेच. एरवींच्या काळांत तडजोड निघाली असती तर प्रकरण हातघाईवर आले नसतें असे वाटतें. मतभेद मिटविण्याची खटपट चालू होती. पण ह्या वेळचे वातावरणच भिन्न होतें. लढा टळत नाही अशीच भावना दोन्ही पक्षांत असल्यामुळे वाटाघाटी चालल्या होत्या. त्या मनापासून चालल्या नव्हत्या. कोणी कांहीं केले तरी ते पवित्रा खंबीर करण्यासाठीं करित आहे असा सशय येई. सरकार आपली बाजू गुप्तपणे भक्कम करित होतें. आमची सारी मदत लोकांच्या हिमतीवर असल्यामुळे काम लपून छपून करणे आम्हांला शक्यच नव्हतें. आमच्यापैकीं पुष्कळांनीं—मीहि त्यांपैकींच एक होतो—जाहीर सभेंत असें बजावले होते कीं, स्वातंत्र्ययुद्ध अजून सपलेले नाही, लवकरच किती तरी दिव्यांतून व अडचणींतून मार्ग काढावा लागेल, त्यासाठीं तुम्हीं तयार रहा, हा इषारा आम्हीं जनतेला दिला, त्यामुळे आगलावे म्हणून आमच्यावर टीका झाली. खरे बोलावयाचे तर मध्यमवर्गीय कार्यकर्त्यांचे प्रत्यक्ष परिस्थितीकडे फार थोडे लक्ष होतें. कांही तरी घडेल व लढा मिटेल अशी वेडी आशा ते उराशी बाळगून राहिले होते. वृत्तपत्रांच्या वाचकांचे

डोळेसुद्धा लंडनकडे लागलेले होते. मध्यमवर्ग अशा प्रकारे उदास असला तरी, बगाल, संयुक्त प्रांत व सरहद्द प्रांत येथील परिस्थिति भडकत चालली होती. नोव्हेंबरांत मात्र आतां लवकरच संकट कोसळणार असें लोकांनाही वाटू लागलें.

लढा चालू झाला तर आपण गाफिल सांपडूं नये म्हणून सं. प्रां. कां. समितीनें आपल्या घरची व्यवस्था लावली. अलाहाबाद समितीच्या विद्यमाने शेतकऱ्यांची एक प्रचंड सभा भरवून असा ठराव करण्यांत आला कीं, सुटीच्या बाबतींत अधिक सवलती देण्यांत न आल्यास खंड व सारा देऊ नका असा सल्ला शेतकऱ्यांना देणें आम्हांस भाग पडेल. हा ठराव पाहिल्यावर प्रांतिक सरकारच्या तळव्याची आग मस्तकास पोचली, व हाच युद्धाचा एल्गार असें समजून इतःपर आमच्याबरोबरच्या वाटाघाटी बंद करण्याचें त्यांनीं ठरविलें. त्याची प्रतिक्रिया पुनः प्रांतिक समितीवर झाली; सरकारची ही श्रुति म्हणजे आगामी वादळाचें पूर्वचिन्ह होय असें मानून तिनें आपल्याकडून तयारीला जोरानें सुरुवात केली. अलाहाबाद येथें दुसरी एक शेतकरी परिषद भरून वाटाघाटी झाल्या व अधिक सवलती मिळेपर्यंत शेतकऱ्यांनीं खंड व सारा देऊ नये असा अगदी स्पष्ट व खणखणीत ठराव पास झाला. त्या वेळीं व अगदीं शेवटपर्यंत आम्हीं असेंच धोरण ठेवलें होते कीं, करबंदी न करतां न्याय्य करासाठीं चळवळ चालवावी. वाटाघाटी व्हाव्या म्हणून आम्ही सारखी विनति करीत असतां सरकार पक्ष बेगुमानपणें निघून गेला, त्याला काय उपाय ?

१९३१ च्या नोव्हेंबरच्या अखेरीअखेरीला संयुक्त प्रांतांत हा असा बनाव जमला होता. बगालमध्ये न भूतो न भविष्यति असा जुलमी वटहुकुम जारी करण्यांत आला होता. हीं शांततेचीं लक्षणें नव्हतीं. ते युद्धाचे वारे होते. गाधीजी केव्हां येणार ? सरकारनें हल्ला चढविण्यापूर्वीं त्यांचे पाय हिंदुस्थानच्या किनाऱ्यास लागतांल कीं नाहीं ? कीं ते येतात तो त्यांचे पुष्कळसे सहकारी तुरुंगांत पडलेले असतील ? ते परत यावयास निघाले असून डिसेंबर अखेरीला ते हिंदुस्थानांत पोचतील अशी बातमी आली होती. ते येईपर्यंत लढा टळावा अशी प्रत्येक काँग्रेस-कार्यकर्त्यांची मनापासून इच्छा होती. केवळ लढ्याच्या दृष्टीनें पाहिलें तरी त्यांना भेटणें, त्यांची सल्लामसलत घेणें जरूरीचें होतें. पण या बाबतींत आम्ही लाचार बनलों होतो. कारण सगळीं सूत्रें ब्रिटिश सरकारच्या हातीं राहिलीं होती.

समेटाची इतिश्री

संयुक्त प्रांतांतील घडामोडींत मी गुतून पडलों असलों तरी जीं दुसरीं दोन वादळांचीं केंद्रे बंगाल व सरहद्द प्रांत, तेथें जाऊन यावें असें अनेकदां मनांत येत असे. जाग्यावर जाऊन प्रत्यक्ष परिस्थिति अवलोकन करावी, सहकाऱ्यांना भेटावे असा माझा विचार होता. पण त्याहूनहि बलवत्तर इच्छा अशी होती कीं ह्या प्रांतांतील लोकांनीं राष्ट्रीय चळवळींत जें शौर्य व तेज प्रकट केलें, त्याविषयींची कृतज्ञता आपण व्यक्त करावी. सरकारी धोरणामुळें सरहद्द प्रांतांत जाण्याचा नादच सोडून द्यावा लागला. कारण मुद्दाम बखेडा माजवण्याचा आमचा इरादा नव्हता.

बंगालमधील परिस्थितिहि बिनसत चालली होती, म्हणून मीं मुद्दां जावें न जावें अशा विचारांत पडलों. तेथें फारसें काम आपणाला करतां येणार नाही हें मला कळून चुकलें होतें. तेथील काँग्रेसवाल्यांत कित्येक दिवसाची दुही माजलेली असल्यामुळें आपण कोणत्या तरी एका बाजूचे पक्षपाती आहो असा समज होईल म्हणून परप्रांतीय काँग्रेसवाले बंगालमध्ये जावयाचें म्हटलें कीं विचकत असत. हें घुंघट पांघरण्याचें धोरण कमकुवतपणाचें निदर्शक होतें. त्यामुळें बंगालच्या प्रश्नांतील तिखटपणा कांहीं कमी झाला अथवा प्रश्न निकालांत निघाला असें कांहींच घडलें नाही. गांधीजी लडनला पोचल्यावर अचानकपणें हिजली व चितगांव येथें असे दोन प्रसंग घडून आले कीं सर्व हिंदुस्थानचे डोळे बंगालवर खिळून राहिले.

हिजली येथें स्थानबद्ध राजबद्यांचा एक खास तुरुंग होता. तेथे दगा उद्भवून राजबद्यांनीं अधिकाऱ्यांवर हल्ला चढविला, तेव्हां निरुपयानें अधिकाऱ्यांना गोळीबार करणें भाग पडलें असे वृत्त सरकारमार्फत जाहीर करण्यांत आलें. या गोळीबारांत एक बन्दी मरण पावला व बऱ्याच जणांना जखमा झाल्या. तदनंतर सरकारमार्फत नेमण्यांत आलेल्या चौकशीसमितीनें अधिकारी सर्वतोपरी निर्दोषी आहेत असा निर्णय दिला. पण बऱ्याच कुतूहलजनक गोष्टी तेथें घडून आलेल्या होत्या. आणि तत्संबंधी ज्या कांहीं बातम्या बाहेर फुटल्या, त्यांचा सरकारी हकीकतीशीं मेळ बसेना. तेव्हां कसून अधिक चौकशी करण्यांत यावी म्हणून सगळीकडून ओरड सुरू झाली. आपल्या नेहमींच्या वहिवाटीला सोडून सरकारनें न्यायमंत्र्यांतील उच्च अधिकाऱ्यांची एक चौकशी समिति नेमली. समिति सरकारनियुक्त खरी, पण तिनें निर्णय मात्र तुरुंगावरील अधिकाऱ्यांच्या विरुद्ध दिला. अधिकाऱ्यांकडेच

बरीचशी चूक असून गोळीबार सर्वस्वी असमर्थनीय आहे असा निकाल समितीने लिहिल्यामुळे सरकारने हिजली प्रकरणासंबंधी पूर्वी काढलेले पत्रक साफ लटकें ठरलें.

या प्रकरणांत अभूतपूर्व असें कांहींच नव्हतें. हिंदुस्थानांत असे प्रसंग अथवा अपघात दुर्मिळ नाहींत. “तुरुंगांत दंगा” होऊन असहाय व निःशस्त्र कैद्यांचें बंड सशस्त्र तुरुंगाधिकाऱ्यांनीं मोठ्या हिंमतीवर मोडून काढलें, अशा बातम्या पुष्कळ वेळां वाचावयाला सांपडतात. अशा बाबतींतली सरकारी माहिती किती असत्य असते तें या प्रसंगी सरकारच्याच चौकशी समितीनें निदर्शनास आणून दिलें म्हणून हिजली-प्रकरण असामान्य असें म्हणावयाचें. पूर्वी देखील सरकारी पत्रकावर लोक फारसा विश्वास ठेवीत नसतच; पण आतां सगळीच लबाडी उजेडांत आली.

कटकटी उपस्थित होऊन कधीं गोळीबार तर कधीं निराळ्या प्रकारची जबरदस्ती अधिकारी वर्गाला करावी लागली असे प्रसंग हिंदुस्थानांतील तुरुंगांतून सगळीकडे घडून आलेले आहेत. नवलाची गोष्ट ही कीं या दंग्यांत फक्त कैद्यांनाच जखमा होतातसें दिसते. अधिकारी वर्ग निर्दोषी असल्याबद्दलचें सरकारी पत्रक बहुधा हटकून प्रसिद्ध होतेंच. खोडसाळपणा जो काय होतो तो सगळ्या कैदी करतात. अधिकारी वर्गापैकीं एकाद्याला खात्यामार्फत शिक्षा होते, पण ती विरळ. खात्यामार्फत झाली तेवढी चौकशी पुरी आहे असें म्हणून पूर्ण चौकशीबद्दल केलेल्या मागण्या धुडकावून लावण्यांत येतात. निःपक्षपाती चौकशी कमिटी पुनः नेमावयाची नाहीं असा बोध सरकारनें या प्रकरणापासून घेतला असेल. आणि जनतेनें असा बोध घेतला असेल कीं एकतर्फी हकीकत तेवढी सरकारी पत्रकांत प्रसिद्ध होते, सत्यस्थिति प्रसिद्ध होत नाहीं.

चितगांव प्रकरणाचें स्वरूप ह्यापेक्षां बरेंच गंभीर होतें. एका दहशतवाद्यानें एका मुसलमान पोलिस अधिकाऱ्याला गोळी झाडून ठार केलें. असें प्रसिद्ध झालें कीं त्यानंतर हिंदु-मुसलमानांचा दंगा झाला. नेहमींच्या जातीय दंग्याहून ह्या दंग्याचें स्वरूप वेगळें आहे ही गोष्ट स्पष्टच दिसत होती. दहशतवाद्यांच्या कृत्याचा जातीय प्रश्नाशीं कांहीं एक सबंध नव्हता हें निःसंशय. पोलिस अधिकाऱ्यावर त्याला हत्यार चालवावयाचें होतें; मग तो हिंदु असो कीं मुसलमान असो, मागाहून थोडा जातीय दंगा माजला ही गोष्ट खरी. त्याला सुरुवात कोणी केली, निमित्त काय घडलें वगैरे गोष्टींचा खुलासा झाला नाहीं. दंग्याच्या वेळीं विशेष प्रकार घडला तो असा कीं, अँग्लो-इंडियन (विशेषतः रेल्वे-खात्यांतील व इतर सरकारी खात्यांतील अँग्लो-इंडियन) वगैरे गटांनीं दंग्यांत बराचसा भाग घेतला. श्री. सेनगुप्त वगैरे बगालमधील पुढाऱ्यांनीं या प्रकरणाच्या बाबतींत रोखठोक आरोप केले व दंग्याची चौकशी व्हावी अगर आमच्यावर अब्रूनुकसानीची फियाद लावावी असें आम्हांन दिलें; पण सरकारनें ह्म कीं चूं केलें नाहीं.

चितगांवला जे अभूतपूर्व प्रसंग घडले, त्यांच्या योगानें दोन भयंकर गोष्टींची संभाव्यता नजरेस आली. दहशतवादाचा धिक्कार अनेक दृष्टींनीं करण्यांत आलेला असून क्रांतिशास्त्राच्या आधुनिक तत्रानुसार देखील तो सदोषच ठरतो. पण मला नेहमीं भीति वाटे ती या गोष्टीची कीं दहशतवादासुळें फुटकळ जातीय अत्याचारांचा फैलाव हिंदुस्थानांत कदाचित् होईल. हिंसेविषयीं मला तिट्कारा असला तरी त्यासुळें गारठून जाणारा असा “भ्याड हिंदु” मी नाहीं. पण दुहीचा जोर हिंदुस्थानांत अद्यापि फार आहे आणि फुटकळ अत्याचारांचें खाद्य एकदां मिळालें कीं हा दुहीचा विषवृक्ष फारच फोफावेल व मग एकजुटीची व शिस्तीची सवय राष्ट्राला लावणें फार दुर्घट कर्म होईल असें मला वाटतें. धर्माचें नांव घेऊन किंवा स्वर्गांत एक आयती खोली मिळेल म्हणून जेथें खून पडतात, तेथें लोकांना दहशतवादी अत्याचारांच्या कल्पनांची शिकवण देणें फार धोक्याचें ठरेल. राजकीय हेतूनें केलेला खून देखील वाईटच. पण राजकीय दहशतवाद्याबरोबर विचारविनिमय करणे अथवा त्याला आपल्या बाजूला वळवणें तरी शक्य असतें. कारण त्यांचें ध्येय वैयक्तिक स्वार्थाचें नसून तें राष्ट्रीय व ऐहिक असें असतें. पण धार्मिक खून हे परलोकप्राप्तीसाठीं असल्यासुळें त्याविषयीं बुद्धिवाद करणेच शक्य होणार नाहीं. म्हणून असले खून अत्यंत अनिष्ट होत; पण पुष्कळ वेळां या दोन कृत्यांतील भेद इतका सूक्ष्म असतो कीं तो ओळखणें जवळजवळ अशक्य होतें. राजकीय खुनाला अभ्यात्मवादाची पुस्ती मिळाली म्हणजे त्याला देखील अर्थमुर्धे धार्मिक स्वरूप प्राप्त होत असतें.

राष्ट्रैक्य व राष्ट्रीय स्वातंत्र्य यांच्या मार्गांत दहशतवादासुळें किती सकटें येऊन पडतील त्याची स्पष्ट कल्पना चितगांव प्रकरणामुळें आलीच. पण त्यानंतर जे हळे प्रतिहळे झाले, त्यांच्या योगानें हिंदुस्थानांत फॅसिझमचे अकुर फुटू लागले असल्याचेंहि प्रत्ययाला आलें. पुढें असे प्रकार बंगालमध्ये बऱ्याच वेळां घडले. युरोपियन आणि अँग्लो-इन्डियन जमातींत व हिंदी वरिष्ठ वर्गांत फॅसिझमचा प्रसार निःसशय झालेला आहे. ब्रिटिश साम्राज्यशाहीची लाळ घोटणाऱ्या हिंदी गब्रूत-देखील फॅसिझमची विचारसरणी फैलावलेली दिसते.

सांगितलें तर नवल वाटेल पण खुद्द दहशतवाद्यांमध्येहि पुष्कळ लोक फॅसिस्ट मतांचे आहेत. मात्र त्यांची दृष्टि निराळ्या ध्येयाकडे लागली आहे. वर उल्लेख केलेल्या लोकांचा फॅसिझम व दहशतवाद्यांचा फॅसिझम ह्यांत बराच विरोध आढळून येतो.

१९३१ च्या नोव्हेंबरमध्ये मी कलकत्याला कांहीं दिवस राहिलों होतो. तेथील माझा कार्यक्रम भरगच्च झाला. व्यक्तींना व निरनिराळ्या गटांना मी खाजगी रीतीनें भेटलोच, पण जाह्यार व्याख्यानेंही बरीचशीं झालीं. ह्या सर्व सभांतून दहशतवादासवधीं मी चर्चा केली व तो किती चुकीचा व निष्फळ आहे आणि हिंदी स्वातंत्र्याला तो किती विघातक होईल हें पटवून देण्याचा मी प्रयत्न केला.

दहशतवाद्यांना मी शिवीगाळ करीत नसें. स्वतःच्या अंगी शौर्याच्या अथवा धाडसाच्या भावना आहेत असें आपल्या उभ्या ह्यातीत ज्यांनीं क्वचित्च सिद्ध केले असेल अशा आमच्या काही देशबांधवांप्रमाणें मी दहशतवाद्यांना न्याड अथवा प्रंट म्हणून हिणवले नाहीं. स्वतःचा जीव सतत तळहातावर घेऊन काम करणाऱ्या स्त्रीला किंवा पुरुषाला न्याड म्हणणें म्हणजे कमालीचा मूर्खपणा आहे असें मला वाटने. अशा दुःशब्दांचा परिणाम इतकाच होतो कीं, ज्याला उद्देशून असे शब्द वापरण्यांत येतात तो या लांबून भुंकणाऱ्या कर्तृत्वशून्य आणि घाबरट टीकाकारांकडे अधिकच तुच्छतेनें पाहूं लागतो.

शेवटच्या दिवशीं सध्याकाळीं स्टेशनवर निघण्याच्या आर्षी कांहीं वेळ दोन तरुण मुलें मला भेटण्यासाठीं आलीं. त्यांचें वय वीसएक वर्षांचें असेल नसेल. त्यांचे चेहरे फिकट व भावनापूर्ण आणि डोळे फार पाणीदार असे दिसत होते. त्यांचीं नांवें मला माहीत नसलीं, तरी त्यांचें काय काम असावें हें मीं ताबडतोब ओळखलें. दहशतवादाविरुद्ध मीं मतप्रचार केला म्हणून ते माझ्यावर अतिशय संतापले होते. तरुणांच्या मनांवर तुमच्या भाषणाचा अतिशय वाईट परिणाम होत आहे, तुमची ही लुडवूड आम्हांला खपणार नाही असें त्यांनीं बजाविलें. आमच्यांत थोडी चकमक उडाली आणि माझी निघण्याची वेळ झाली असल्यामुळे उत्तर-प्रत्युत्तर फार घाईघाईनें करावें लागलें. मला वाटतें दोन्ही बाजूचे आवाज व सतापाचा पारा चढला असावा. त्यांना लागतील असे कांहीं शब्दहि माझ्या तोंडून निघून गेले. तुमचा हा अनिष्ट उद्योग तसाच चालू राहिला तर इतरांप्रमाणेंच तुमचीहि वाट लाबल्यावांचून आम्ही राहणार नाहीं' असा इपारा त्यांनीं मला निघतांना देऊन ठेवला.

कलकत्ता स्टेशनवरून गाडी हालली व मी अथरुणावर जाऊन पडलो. पण किती वेळ तरी त्या मुलांचे सतापानें लाल झालेले चेहरे माझ्या डोळ्यांपुढून हालेनात. त्यांच्या डोळ्यांत तेजाची आणि उत्साहाची चमक होती. त्यांना योग्य मार्गदर्शक भेटला असता तर किती उत्कृष्ट कामगिरी त्यांनीं बजावली असती ! मी इतक्या घाईघाईनें व डाफरून त्यांच्याशीं बोललो ह्याबद्दल मला पश्चात्ताप झाला आणि त्यांच्याशीं बराच वेळ बोलण्याची संधि मिळाली असती तर फार बरें झालें असतें असें मला वाटू लागले. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठीं व सेवेसाठीं जरा निराळ्या मार्गानें आपलें तेजस्वी जीवन समर्पण करा असा उपदेश करून मला त्याची कदाचित् खात्रीहि पटवितां आली असती; कारण इतर मार्गानें गेलें तरीहि धाडस व त्याग करण्याची संधी त्यांना हवी तितकी मिळण्यासारखी आहे. त्यानंतरच्या काळांत त्या मुलांविषयीं पुष्कळदां माझ्या मनांत विचार येऊन गेले. त्यांचीं नांवें मला केव्हाहि कळलीं नाहींत, त्यांचा उलटिकाणाहि मला लागला नाहीं. कधीं कधीं मनांत विचार येतो कीं ते मुलगे गतप्राण तर झाले नसतील ना ? अंदमान-मधील एकाद्या कोठडींत ते खितपत तर पडले नसतील ना ?

डिसेंबर उजाडला. अलाहाबादची दुसरी शेतकरी परिषद आटोपली व मी घाईघाईने कर्नाटकच्या दौऱ्यावर गेलों. तिकडे येईन म्हणून मी हिंदुस्थानी सेवादलाच्या डॉ. हर्डीकरांना वचन दिले होतें. स्वयंसेवक दलाचे मुख्य ठिकाण कर्नाटक प्रांतांत हुबळी येथें होतें. दलासंबंधी बरेच कार्यक्रम तेथें व्हावयाचे असल्यामुळे मी हुबळीला यावें असा डॉ. हर्डीकरांचा आग्रह होता. हुबळीचें काम संपल्यावर त्यांनी मला कर्नाटकमध्ये ठिकठिकाणी हिंडविलें. सर्वत्र दिसून येणारा जनतेचा उत्साह पाहून मी चकित झालों. परत येतांना वाटेंत लष्करी कायद्यामुळे प्रसिद्धीस आलेल्या सोलापूर शहरासहि मी भेट दिली.

माझा कर्नाटकांतील दौरा म्हणजे निरोपान्या समारंभाप्रमाणेंच झाला तेथील माझी भाषणें अखेरचीच ठरलीं. संयुक्त प्रांतांतून आलेल्या बातम्यांचें स्वरूप भगदीं उघड होतें. सरकारने खूप निकराचा हल्ला चढविला होता. कर्नाटकांतून अलाहाबादेकडे जातांना कमलाला भेटण्यासाठीं मी मुंबईस उतरलों. ती पुन आजारी पडली होती म्हणून मुंबईतच तिच्या औषधोपचारांची व्यवस्था मी लावून दिली. संयुक्त प्रांतामध्ये हिंदुस्थान सरकारने नवा वटहुकूम जारी केला आहे असे वृत्त मुंबईस असतांनाच आम्हाला समजले. गांधीजी येईपर्यंत वाट पाहावयाच नाहीं असा सरकारचा निश्चय झालेला दिसला वटहुकुमाचें क्षेत्र शेतकऱ्यांच्य प्रश्नांपुरते मर्यादित राहिल अशी कल्पना होती. परतु त्याचा व्याप इतका विस्तृत व दूरस्पर्शी होता कीं कोणतेंच राजकीय अथवा सामाजिक काम करणें त्यामुळे अशक्य होणार होतें. मुलांच्या अपराधाबद्दल पालकांना व आईबापांना शिक्षा व्हावी अशीहि त्यांत तरतूद केलेली होती! बायबलांत बापाच्या अपराधाबद्दल मुलांना दंड होई असा उल्लेख आहे. या वटहुकुमाने मुलांच्या अपराधाबद्दल बापाला शिक्षा मिळणा होती, इतकाच फरक !

गांधीजींनीं रोममध्ये असतांना “ जर्नेल ड इटालिया ” या वृत्तपत्रासाठीं त्यांन दिलेली म्हणून एक मुलाखत प्रसिद्ध झाली, ती याच वेळीं आमच्या वाचनांत आली ती वाचून आम्ही आश्चर्यचकित झालो. रोममध्ये अशा प्रकारची मुलाखत गांधीजींनीं सहजासहजीं द्यावी हें त्यांच्या स्वभावाला धरून नव्हतें. अधिक बारकाईनें मुलाखत वाचून पाहिल्यावर गांधीजींच्या तोंडीं न बसणारे शब्द व वाक्यें आम्हांला आढळून आलीं, आणि त्यामुळे गांधीजींचा इन्कार प्रसिद्ध होण्यापूर्वीच मुलाखतींत बनाव भाग आहे हें आम्हांला कळून चुकलें. नंतर आपण रोममध्ये केव्हांहि मुलाखत दिल नाहीं असें गांधीजींनीं जाहीरहि केलें. कोणी तरी कुत्सित युद्धीनें ही मुलाखत शिजवून व रांधून दिली असावी. पण आश्चर्य असें कीं, ब्रिटिश वृत्तपत्रें व पुढारी गांधीजींवि विश्वास ठेवण्यास तयार होईनात व लम्बाड माणूस म्हणून त्यांनीं गांधीजींचा उल्लेख करण्यासहि कमी केलें नाहीं. या गोष्टीचें शक्य आमच्या हृदयाला अतिशय झोंबलें.

अलाहाबादला जाण्यासाठीं मी भगदीं उतावीळ झालों होतो. संयुक्त प्रांतां जाऊन माझ्या सहकाऱ्यांच्या खांद्याशीं खांदा लाऊन उभें राहणें हें माझे कर्तव्य आहे

असें मला वाटलें. घराकडे धामधूम सुरू असता आपण लांब राहणें म्हणजे एव दिव्यच आहे. पण कर्नाटकचा दौरा संपवावयाचा असा मी निश्चय केला होता. मुंबईस परतल्यावर गांधीजी येईपर्यंत म्हणजे एक आठवडाभर मीं तेथेच राहावें असा सल्ला कांहीं मित्रांनीं दिला. पण तें शक्य नव्हतें. पुरुषोत्तमदास टडन वगैरेंच्या अटकेंच बातमी अलाहाबादेहून आली होतीच. शिवाय त्या आठवड्यांत आमची प्रांतिपरिषद इटावा येथें भरण्याचेहि नक्की झाले होतें. तेव्हां प्रथम अलाहाबादला जावें व नंतर गांधीजींना भेटण्यासाठीं व वर्किंग कमिटीच्या बैठकीसाठीं आपण मोकळे असलों तर मुंबईला परत यावें असा विचार मीं ठरविला. मुंबईहून मी निघालें तेव्हां कमला अथरुण धरूनच होनी.

अलाहाबादला पोचण्यापूर्वी चौकी स्टेशनवरच नव्या वटहुकुमान्वयें माझ्याव निबंध बजावण्यांत आला. नंतर अलाहाबाद स्टेशनवर त्याच हुकुमाची दुसरी ए नक्कल व माझ्या घरीं तिसरी एक नक्कल मजवर बजावण्यांत आली. कोठेहि फ राहू यावयाची नाही असा सरकारचा उद्देश असावा. मी अलाहाबाद नगरपालिकेचे हद्दींत राहावे, कोणत्याहि सार्वजनिक सभेला अथवा सभ्यभाला उपस्थित रा नये आणि तेथें भाषण करू नये, कोणत्याहि वृत्तपत्रांत अथवा हस्तपत्रकांत लिहूंसव नये असा त्या निर्बंधाचा आशय होता. इतरहि अनेक बंधने लादण्यांत आलीं होतीं अशाच अर्थाचे निर्बंध शेरवाणी वगैरे इतर सहकाऱ्यांवरहि लादण्यांत आत दुसऱ्या दिवशीं सकाळीं मीं डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटला लिहून कळविले कीं, 'मी का करावें अथवा न करावे ह्यासबर्धीचे हुकूम डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटकडून घेण्याचा माऱ परिपाठ नाही. माझे नित्याचें काम मी नेहमीं प्रमाणेंच चालू ठेवणार आहे त्यांतील एक भाग म्हणून लवकरच गांधीजींना भेटण्यासाठीं व एक चिटणीस म्हण वर्किंग कमिटीच्या बैठकीला हजर राहण्यासाठीं मुंबईला जाण्याचाहि माऱ मानस आहे.'

इतक्यांत आमच्यापुढें एक नवाच प्रश्न उपस्थित झाला. त्या आठवड्या इटावा येथे प्रांतिक परिषद भरवावयाची होती. गांधीजींच्या आगमनाची वेळ परिषदेची वेळ यांमध्ये तेढा पडत असल्यामुळे परिषद लांबणीवर टाकावी अशी सूच करण्यासाठीं मी मुंबईहून आलो होतो. सरकारबरोबरचा बखेडाहि टाळण्या त्यांत हेतु होताच. पण मी अलाहाबादला पोचण्यापूर्वीच आमचे अध्यक्ष शेरवा यांच्याकडे सरकारचा एक खलिता येऊन थडकला. परिषदेमध्ये शेतकऱ्यांच प्रश्नांचा खल व्हावयाचा असेल तर परिषदेला बंदी करणे भाग पडेल असे सरकार कळविलें होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा विचार व्हावा म्हणून तर परिषदेचा खटा करण्यांत आला. परिषद भरवावयाची आणि सबंध प्रांतभर ज्यामुळे खळ उडून राहिली होती तो प्रश्न मात्र विचारांत घ्यावयाचा नाही असें ठरविलें असतें वेडगळपणाची व आत्मघातकीपणाची सीमाच झाली असती. शिवाय परिष

काय करावें वगैरेबद्दल निर्बंध लादण्याचा अधिकारहि आमच्या अध्यक्ष्याच्या अथवा दुसऱ्या कोणाच्या हातीं नव्हता. सरकारचा खलिता येण्यापूर्वीच परिषद पुढें ढकलण्याचा आमच्यांपैकीं कांहीं जणांचा विचार चालू होता. पण सरकारकडून धमकावणी आल्यावर मात्र गाडें उलटलें. असल्या बाबतींत माघार घ्यावयाची नाहीं अशा तऱ्हेची दृष्टवादी वृत्ति आम्हां बऱ्याच जणांत होती. सरकारनें हुकुमशाही गाजवलेली आम्हांस खपत नसे; पण बऱ्याच विचारानंतर आपला अभिमान गिळून परिषद तहकूब करण्याचें आम्हीं ठरविलें. कांहीं झालें तरी गांधीजींचें आगमन होईपर्यंत वणवा पेटू देऊं नये अशी आमची इच्छा होती. त्यांची तयारी नसतां आपल्याबरोबर त्यांना वादळांत सांपडलेल्या गलबताचें सुकाणू हातीं प्या असें सांगणें आम्हांला योग्य वाटत नव्हतें. प्रांतिक परिषद पुढें ढकलली तरीहि पोलिसांनीं आणि सैन्यानें इटावा येथें आपल्या सामर्थ्याचें प्रदर्शन केलेंच व चुकून माकून आलेल्या कांहीं प्रतिनिधींना अटकहि करण्यांत आली, आणि तेथील स्वदेशी प्रदर्शन सैन्यानें आपल्या ताच्यांत घेतलें.

शेरवाणीनीं व मीं असें ठरविलें कीं, २६ डिसेंबर रोजीं सकाळीं अलाहाबादहून निघून मुंबईस जावें. संयुक्त प्रांतांतील परिस्थितीसंबंधीं विचारविनिमय करण्यासाठीं शेरवाणीना मुद्दाम बोलावण्यांत आलें होतें. अलाहाबाद शहर सोडून न जाण्याचे निर्बंध आम्हां दोघांवरहि होतेच. अलाहाबादमधील व इतर जिल्ह्यांतील खेड्यांमधून खडबंदीची चळवळ होऊं नये म्हणून हे निर्बंध लादले होते असें सांगण्यांत येई. तेव्हां खेड्यापाख्यांत जाण्याची आडकाठी सरकारनें केली तर गोष्ट समजण्यासारखी होती. पण मुंबई शहरामध्यें करबंदी अथवा खंडबंदीची चळवळ करणें आम्हांला शक्य नाहीं ही गोष्ट स्पष्टच दिसत होती. खरोखर निर्बंधाचा हेतु आम्हीं शेतकऱ्यांमध्यें चळवळ करूं नये असा असता तर आम्ही संयुक्त प्रांत सोडून निघालों याचा सरकारला आनंदच वाटावयास हवा होता. बटहुकुम जारी झाल्यापासून आतां-पर्यंतचें आमचें धोरण बचावाचेंच होतें व सं. प्रां. काँ. समिति सरकारशीं येणारे झगळ्याचे प्रसंग सध्यांपुरते तरी टाळीत होती. मुंबईला गांधीजी व बर्किंग कमिटी यांच्याबरोबर या प्रश्नाच्या बाबतींत वाटाघाट करण्यासाठीं आम्ही निघालों होतो. शेवटीं ते काय निर्णय देतील याबद्दल कोणालाच कांहीं कल्पना नव्हती. निदान मी तरी त्यांच्या निर्णयासंबंधीं साशंक होतो एवढें खरें.

सारासार विचार करून पाहतां मुंबईला जाण्यांत आमच्या हातून हुकुमाचें उल्लघन होत असलें तरी सरकार तिकडे दुर्लक्ष करील असें बुद्धि सांगत होती, पण मनाचा कौल मात्र निराव्यच लागत होता.

गाडींत बसल्यावर लगेच सकाळच्या वृत्तपत्रांत सरहद्द प्रांतांतील नव्या बट-हुकुमासंबंधीं व खान अबुदल गफारखान, डॉ. खानसाहेब, व इतर लोक यांच्या अटके-

संबधीं बातमी वाचावयास मिळाली. थोड्याच वेळांत आमची बॉम्बे मेल इरादत-गंज येथे एकाएकी थांबली. बॉम्बे मेल तेथे थांबत नसे. पोलिस अधिकारी आमच्या डब्यांत शिरले व त्यांनीं आम्हांला अटक केली. रस्त्यावर पोलिसांची मोटर उभी होतीच. त्यांत आम्हांला बसविल्यावर मोटर नैनी तुरुंगाकडे वेगानें निघाली. ज्या दिवशीं सकाळीं आम्हांला अटक झाली, तो बॉक्सिंग डे* होता. आम्हांला अटक करण्यासाठीं आलेल्या इंग्रज पोलिस सुपरिंटेंडेंटची मुद्रा अगदीं अप्रसन्न झालेली दिसली. त्याच्या नाताळांतील आनंदावर आमच्यामुळे विरजण पडलें असावें.

इतक्यांत तुरुंग आलाच.

“ हो दूर जरासा आनंदापासुनी
दिन कांहीं जीवन घेई दुःखांतुनी ”

* नाताळच्या सुरुवातीनंतरचा (आदित्यारव्यतिरिक्त) पहिला दिवस.

धरपकड, वटहुकुम आणि पुस्तकावरील बंदी

आम्हाला पकडल्यानंतर गांधीजी मुंबईला येऊन पोहोचले. देशांत घडलेल्या प्रसंगाची बातमी त्यांना प्रथम तेथेच कळली. बगालमधील वटहुकुमाचें वृत्त त्यांस लडन येथें कळलें तेव्हांच त्यांचें मन फार अस्वस्थ झालें होतें. पण बदरांत पाय ठेवताक्षणीच नाताळची भेट म्हणून नव्या वटहुकुमांची आणखी कांहीं भेंडोळीं त्यांच्या हातीं पडलीं. सरहद्द प्रांतांतील त्यांचे कांहीं जिवलग सहकारी तुरुंगांत डांबले गेले होते. युद्धांतील पहिला बाण सुटला असून आशेला फारच थोडी जागा उरली होती. तरीहि तडजोडीचा मार्ग शोधून काढण्याचा प्रयत्न केल्यावांचून ते राहिले नाहींत. लॉर्ड विल्मिंडननें आपल्याला भेट द्यावी म्हणून त्यांनीं पत्र लिहिलें. दिल्लीहून उत्तर आलें कीं, मुलाखत होईल पण ती कांहीं अटीवर होईल. घालण्यांत आलेल्या अटी अशा कीं, बगाल, सयुक्त प्रांत व सरहद्द प्रांत या ठिकाणीं लागू करण्यांत आलेले नवे वटहुकुम व तदन्वये झालेली पकडापकड यासबधीं त्यांनीं चर्चा करू नये. हे प्रश्न वगळत्यावर इतर कोणत्या बाबतींत गांधीजी व्हाइसरॉयबरोबर कॉंग्रेसतर्फे चर्चा करणार होते हें एक न समजण्यासारखें कोडें आहे. उत्तराचा मथितार्थ इतकाच कीं, कॉंग्रेसला झोडपून काढण्याचा सरकारनें निश्चय केलेला होता. कॉंग्रेसशीं कांहीं एक सबंध ठेवावयाचा नाहीं असें सरकारनें ठरवून टाकलें. तेव्हां कायदेभंगावांचून वर्किंग कमिटीला गत्यंतरच उरलें नाहीं. कोणत्याहि क्षणीं आपणांस पकडण्यांत येईल, तेव्हां आपण उचलले जाण्यापूर्वी देशाला मार्ग दाखवून द्यावा अशी वर्किंग कमिटीची इच्छा होती. पण अशी परिस्थिति असतांहि वर्किंग कमिटीनें कायदेभंगाचा जो ठराव केला तो तात्पुरत्या स्वरूपाचा होता. बिनशर्त मुलाखतीसाठीं गांधीजींनीं पुनः एकवार प्रयत्न करून पाहिला. उत्तरादाखल सरकारनें गांधीजींना व कॉंग्रेसच्या अध्यक्षाना तुरुंगाची वाट दाखविली. एक कळ दाबल्याबरोबर जें यंत्र सुरू व्हावयाचें होतें तें आतां सुरू होऊन सर्व देशभर दडपशाहीचा भयकर वेताळ नाचूं लागला. युद्धाची इच्छा दुसऱ्या कोणाला असो वा नसो, सरकारला खुमखुमी आली होती हें या वेळीं उघड झालें.

त्या वेळीं आम्ही तर तुरुंगांतच होतो. तेथें आम्हाला यात्रिपर्यांच्या बातम्या तुटक व संदिग्ध स्वरूपांत कळत असत. आमचा खटला जानेवारीपर्यंत पुढें ढकलण्यांत आल्यामुळें आम्हाला आरोपी म्हणून कैद्यापेक्षां अधिक भेटी मिळत असत. व्हाइस-

रॉयनें भेट द्यावयास हवी होती कीं नको ह्याबद्दल बाहेर फार कडाक्याचा वाद सुरू आहे असें आम्हांला कळलें. जणूं कांहीं व्हाइसरॉयच्या होकाराला अथवा नकारालाच विशेष महत्त्व होतें. पण ह्या मुलाखतीच्या प्रभावाने माजलेल्या गोंगाटामुळें खऱ्या प्रभावरील लोकांचें अवधान उडालें. लॉर्ड अर्विन असते, तर त्यांनीं मुलाखत दिली असती व सर्व कांहीं सुरळीत झालें असतें अशा प्रकारचे विचार प्रदर्शित करण्यांत येत होते. हिंदी वर्तमानपत्रांच्या संपादकांनीं वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून इतका बरपांगी विचार करावा ह्याचें मला फार आश्चर्य वाटलें. हिंदी राष्ट्रवाद व ब्रिटिश साम्राज्यशाही यांच्यामधील अटळ अशा विरोधाचें मूळ व्यक्तींच्या लहरीत शोभूं पाहणें योग्य आहे काय ? गोडसें स्मित केलें व शिष्टाचार पाळले म्हणून दोन इतिहासप्रसिद्ध विरोधी सामर्थ्यांची झोबी सुटेल कशी ? अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नांच्या बाबतीत परकीय राज्यकर्त्यांनीं सोडलेले हुकुम पाळून स्वतःचा आत्मघात करणें हिंदी राष्ट्रवादाला शक्य नव्हतें, म्हणूनच गांधीजींना एका विशिष्ट प्रकारें वर्तन करणें भाग पडलें, आणि राष्ट्रवादाचें आव्हान स्वीकारून ब्रिटिशांचा वर्गस्वार्थ जतन करणें आवश्यक असल्याकारणानें व्हाइसरॉयला दुसऱ्या एका मार्गानें जावें लागले. त्या काळीं कोण व्यक्ती व्हाइसरॉयच्या पदावर होती ह्या मुद्द्याला सुळींच महत्त्व नाहीं. लॉर्ड अर्विन असते तर लॉर्ड विलिंग्डनप्रमाणेंच त्यांनाहि वागणे भाग पडलें असतें. कारण ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या ठाम धोरणाचें प्रतिपालन करणाऱ्या 'निमित्तमात्र' अशा त्या व्यक्ती होत्या. व्यक्ती निरनिराळ्या म्हणून धोरणांत सुता अर्थां सुताचा फरक झाला असता इतकेंच. पुढें ब्रिटिश सरकारच्या प्रधान मंडळीत खुद्द लॉर्ड अर्विन यांचा समावेश झाला, तेव्हां त्यांनीं काय केलें ? हिंदुस्थानच्या बाबतीत स्वीकारण्यांत आलेल्या धोरणाची तळी त्यांनीं उचलूनच धरली ! सारांश, ब्रिटिशांच्या धोरणाबद्दल ह्या किंवा त्या व्हाइसरॉयला जबाबदार धरणे म्हणजे बुद्धीचा कच्चेपणा प्रदर्शित करण्याप्रमाणें आहे. आपल्या लोकांत ही वृत्ति दिसून येते त्याचें कारण आपलें अज्ञान तरी असेल किंवा वस्तुस्थितीकडे डोळेझांक करण्याची इच्छा तरी त्याला कारणीभूत होत असेल.

४ जानेवारी १९३२ हा सस्मरणीय दिवस ठरला; कारण सगळ्याच वादविवाद आणि चर्चा त्या दिवशीं बंद पडली. त्या दिवशीं पहाटे गांधीजी व वल्लभभाई यांना अटक करून चौकशीविना दरबारी बंदी म्हणून तुहंगांत टाकण्यांत आलें. चार नवीन वटहुकुम निघून मॅजिस्ट्रेट व पोलिस अधिकारी यांना व्यापक अधिकार देण्यांत आले. नागरिक स्वातंत्र्याची इतिश्री झाली. कोणत्याहि व्यक्तीला पकडण्याचा अथवा मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार अधिकाऱ्यांच्या हातीं येऊन सर्व हिंदुस्थानभर लष्करी कायदा पुकारल्याप्रमाणें परिस्थिति निर्माण झाली. वटहुकुमांचीं कलमें

किती कडकपणे व किती मर्यादेपर्यंत लागू करावीत तें ठरविण्याचें कामहि स्थानिक अधिकाऱ्यांकडे सोपविण्यांत आलें होतें.

नैनीच्या तुरुंगांत आमचा खटला ४ जानेवारी रोजीच सुरू झाला. शेरवाणी यांना सहा महिने सक्तमजुरी व १५० रुपये दंड व मला दोन वर्षे सक्तमजुरी व ५०० रुपये दंड (दंड न दिल्यास सहा महिने शिक्षा) अशा शिक्षा झाल्या. आमचा गुन्हा एकच होता. आमच्यावरील निर्बंधहि एकच प्रकारचे होते. आम्ही दोघेहि मुंबईला जात होतो. आम्हांला अटकदेखील एकदम करण्यांत आली व एकाच वेळी आमची चौकशी झाली. पण शिक्षा झाल्या त्यांत मात्र इतका फरक पडला. पण थोडा फरक होता तो असा की, मो हुकुम मोडून मुंबईला जाणार असें मॅजिस्ट्रेटला कळविलें होतें, पण शेरवार्णींनी आगाऊ सूचना दिली नाही. मात्र ते मुंबईला जाणार ही गोष्ट वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झाली होती. निकाल सांगितल्याबरोबर मी मुसलमान आहें म्हणून मला कमी शिक्षा झाली की काय असा प्रश्न शेरवार्णींनी विचारला. त्यामुळें कोर्टांत हजार असलेल्या प्रेक्षकांत हशा पिकला खरा, पण न्यायाधीशाचा चेहरा मात्र गोरामोरा झाला.

त्या दिवशीं सर्व देशभर अनेक उत्पात घडले. आमचा खटला सुरू होता तेथून नजिकच असणाऱ्या अलाहाबादेत प्रचंड जनसमुदायाची व पोलिस लष्कराची चकमक उडाली. नेहमींप्रमाणें लाठीमार झाला, कांहीं लोकांचे मुडदे पडले, व कांहीं लोकांना जखमा झाल्या. सत्याग्रही कैद्यांमुळे तुरुंग भरून गेले. सुरुवातीला कैदी जिल्हा-तुरुंगांतून पाठविण्यांत येत व बाकी कांहीं उरलेच तर तेवढे नैनी-सारख्या मध्यवर्ति तुरुंगांत पाठवोत. पण लवकरच सर्वच तुरुंग भरून गेले, तेव्हां मोठ्ठोठे द्यवणी तुरुंग उभारण्यांत आले.

नैनी येथील आमच्या छोट्या आवारांत मात्र फार लोक आले नाहीत. नर्मदाप्रसाद, रणजित पंडित व माझा चुलत भाऊ मोहनलाल नेहरू एवढेच काय ते माझ्या आवारांत होते. आमच्या सहा नंबरच्या बराकींतल्या भ्रातृमंडळांत एक अभावित अशी भर पडली, ती म्हणजे सिलोनचे एक तरुण बॅरिस्टर बर्नार्ड अलुविहारे यांची. इंग्लंडहून ते नुकतेच परत आले होते. 'आमच्या सभा-मिरवणुकींत तुम्ही सामील होऊ नका बरं' असें माझ्या बहिणीने त्यांना बजाविलें असतांहि उत्साहाच्या भरांत ते एका काँग्रेस-मिरवणुकींत सामील झाले आणि पोलिसांनी त्यांना सरळ तुरुंगांतच आणून सोडलें.

काँग्रेस बेकायदा ठरविण्यांत आली. वॉकिंग कमिटीपासून ते थेट किरकोळ स्थानिक संस्थांपर्यंत असंख्य सघटना बेकायदा ठरल्या. किसान सभा, युवक संघ, विद्यार्थी मंडळे, राष्ट्रीय विश्वविद्यालये, रुग्णालये, स्वदेशी उद्योगधंदे, वाचनालये, एकदरीत ज्यांचा ज्यांचा म्हणून काँग्रेसशी कांहीं संबंध पोचत होता अशा सर्व संस्था बेकायदा ठरविण्यांत आल्या. अशा संस्थांची संख्या हजारानीं मोजता येईल. ही काँग्रेसची व राष्ट्रीय चळवळीची थोरवी नव्हे तर काय ?

माझी पत्नी मंबईलाच दुखण्यामुळे पडून होती. कायदेभंगांत भाग घेतां येत नाही याबद्दल तिच्या जीवाला यातना होत. माझी आई व माझ्या दोन्ही बहिणी यांनी कामाचा धूमधडाका सुरू केला व थोड्याच दिवसांत दोग्ही बहिणींना एक एक वर्षाची शिक्षा झाली. नवे सत्याग्रही आले की त्यांच्या तोडून व आम्हांला मिळणाऱ्या साप्ताहिक वर्तमानपत्रांतून तुटक्या फुटक्या बातम्या आम्हांला कळत. वर्तमानपत्रांच्या तोंडाला नियंत्रकांची मुस्की असल्यामुळे व जांमिनकीची तरवार मस्तकावर टांगलेली असल्याकारणाने आम्हांला बाहेरच्या गोष्टी तर्कानेच जाणाव्या लागत. अटक अगर शिक्षा झालेल्या इसमांचे नांव छापणे हा देखील कांहीं प्रांतांतून गुन्हा समजण्यांत येत असे.

बाहेरच्या वादळापासून अलिप्त असे आम्ही नैनीच्या तुरुंगांत मुकाट बसलो होतो. तरीहि आमचे मन बाहेरच्या वातावरणाशी अनेक रीतींनी निगडित झालेले असे. कांतण्यांत, वाचण्यांत, अथवा इतर कांहीं तरी करण्यांत आमचा वेळ निघून जाई, कांहीं गोष्टींवर चर्चाहि होई, पण आमचे सारे लक्ष भिंतीपलीकडे काय घडत आहे तिकडे होते. शरीराने रणक्षेत्राच्या बाहेर पण मनाने रणक्षेत्राच्या आंत अशी आमची स्थिति होती. मनाला लागलेल्या ध्यासाची केव्हां केव्हां भयकर ओढ बसत असे; कधी चूक झालेली कळली तर अगाचा दाह होई; म्याडपणा अथवा चावटपणा पाहिला की, तिट्कारा वाटे. कधी कधी मन वीतरागी बने व मग सर्व गोष्टींचे निरीक्षण मोठ्या शांत, निर्विकार चित्ताने करणे शक्य होऊन असे विचार मनांत येत की, प्रचंड शक्तीची झुज सुरू असतां व विश्वकर्माची सृष्टिके फिरेत असतां मानवांच्या किरकोळ चुकांची व कमजोरीची मातब्बरी ती काय ? उद्यां काय दगल उडते, कसली रणधुमाळी माजते, कोणत्या प्रकारचा उत्साह दृष्टीस पडतो, कसल्या प्रकारच्या दडपशाहीची व म्याडपणाची बातमी कानी पडते असे विचार मनांत घोळत राहत. हें गाडें जाणार तरी कोठें ? आम्ही कोणीकडे चाललो आहोंत ? भविष्य काळाने आपले मुख झांकून घेतलेले होते, आणि तसें होतें म्हणूनच बरे. वर्तमानाचा चेहरा तरी आम्हांला सगळ्याच्या सगळ्या कोठें दिसत होता ? पण एका गोष्टीची मात्र आम्ही पक्की खूणगाठ बांधून ठेवली होती की, सध्या व पुढेहि झुजाचे, कष्टाचे, त्यागाचे प्रसंग सदोदित येत राहणार आहेत.

होईल पुनरपी झुंज उद्यां मैदानीं
झळकेल अतिरथी पलाश पुष्पावाणी
ते समरधुरंधर वावरतील सलील
त्रैलोक्य-सुंदरी*तटावरुनि पाहील

* त्रैलोक्य-सुंदरी म्हणजे ग्रीस देशाची राणी हेलेन. तिला ट्रॉय नगराचा राजपुत्र पॅरिस याने पळवून नेले. पुढे तिच्या प्राप्तीसाठी ग्रीक लोकांचे व ट्रोजन लोकांचे धनधोर रणकंदन ट्राय नगरीपाशी चालू असतां खुद्द हेलेन ही तटावरून युद्ध पाहत असे त्याला अनुलक्षून हे काव्यचरण आहेत.

मग झळकूं आम्ही रणीं होउनी गाजी
 वा सडून जाऊं कृतान्तछायेमार्जीं
 आंदोलत आशानिराशेमर्धीं अंध
 लाविले पणाला प्राण अम्हीं बेबंद—
 काळजी कुणाला देहाची असणार
 पसरला भविष्यावरी घोर अंधार !

—मॅथ्यू आर्नॉल्डच्या कवितेवरून

हुल्लड

१९३२ च्या आरंभी सरकारने काँग्रेसविरुद्ध जें कांहीं रान उठविलें तें विलक्षणच ! छोटेमोठे अधिकारी स्वतःच्या गुणांची व सौजन्याची तारीफ करीत व काँग्रेस किती भांडकुदळ व नष्ट आहे तें सांगत सगळीकडे फिरत होते. 'सरकारला लोकशाही हवी, तर काँग्रेसला हुकुमशाही हवी. पाहा, काँग्रेसच्या अश्वक्षाला सर्वाधिकारी म्हणतात की नाही तें.' या उत्साहाच्या भरांत बटहुकुम, नागरिक स्वातंत्र्याची, वृत्तपत्रांची व छापखानेवाल्यांची मुस्कटदाबी, चौकशीवांचून तुरुंगवास, लोकांच्या मालमत्तेवरील जप्त्या, वगैरे प्रत्यहीं घडणाऱ्या किरकोळ गोष्टींचें मात्र त्यांना विस्मरण झालें. महिना फक्त कांहीं हजार रुपयांच्या अल्प वेतनावर लोककल्याणासाठीं आपण देह क्षिजवीत असतां, काँग्रेस तिकडे बखेडे माजविण्याच्या तयारींत गुंतलेली आहे, वगैरे रसभरित वर्णनें सरकारचे मंत्री बनलेले आमचेच देशबांधव करूं लागले. खालचे न्यायाधीश कडक शिक्षा तर देतच, पण वर आणखी व्याख्यानें झोडीत व काँग्रेस आणि काँग्रेसमधील व्यक्ती यांना शिव्या देत. फार काय, उच्च पदावर विराजमान झालेले सर सॅम्युअल होअर सुद्धां बोलून गेले कीं, कुत्र्यांच्या भुंकण्यानें उटांचा काफिला थांबत नसतो. पण कुत्रे आधींच तुरुंगामध्ये डांबण्यांत आलेले आहेत व जे बाहेर राहिले होते त्यांच्या तोंडांना घट्ट मुसक्या घालण्यांत आल्या आहेत, याची आठवण त्यांना झाली नाही.

सर्वांत आश्चर्याची गोष्ट म्हणजे कानपूर येथील हिंदु-मुसलमान दंग्याची जबाबदारी खुशाल काँग्रेसच्या मार्थी मारण्यांत आली ! ह्या भयंकर दंग्याचा सर्व छडा लागलेला होता, तरी देखील काँग्रेसच दंग्याला कारणीभूत आहे, असें विधान वारंवार करण्यांत येत असे. वास्तविक त्या दंग्यांत माणुसकीला शोभणारें वर्तन जर कोणी केलें असेल तर तें काँग्रेसनें. काँग्रेसचा एक श्रेष्ठ सुपुत्र दंग्यांत कामीं आला म्हणून कानपूरमधील प्रत्येक गटाला व जातीला हळहळ वाटत होती. दंग्याची बातमी कळतां क्षणींच काँग्रेसनें एक चौकशी समिति नेमली. तिनें बारीक चौकशी करून पुष्कळ महिन्यांनंतर एक भला मोठा अहवाल प्रसिद्ध केला. अहवाल प्रसिद्ध होताच तो आक्षेपार्ह ठरवून त्याच्या छापील प्रती सरकारनें जप्त केल्या. अशी दडपशाही करूनच्या करून, अधिकारी वर्गातील टीकाकार व ब्रिटिशांच्या मालकीचीं वर्तमानपत्रें काँग्रेसच्या कार्यामुलेंच हा दंगा झाला असें नेहमीं म्हणत

असतात. इतर बाबतींप्रमाणें याहि बाबतींत अखेरीला सत्याचा जय होणार हें ब्रह्मवाक्यच आहे. पण पुष्कळ वेळां असें घडतें कीं, असत्याला आगाऊ किती तरी सवड मिळून जाते.

“ संपदून अपुले काम-पावेल असत्य विराम
महणतात सत्य ते थोर-अन् तेच टिकेल अखेर
परि उत्सुकता त्याविषयी-राहील कुणा त्या समयी ”

अर्थात् ही युद्धकालीन हुल्लड अगदीं स्वाभाविक होती. तशा परिस्थितींत सरकार सत्यनिष्ठा दाखवील अथवा संयमानें वागेल अशी अपेक्षा करणें चुकीचें झालें असतें. परंतु सरकारने आमच्या अपेक्षेबाहेर उडी मारली व आश्चर्य वाटेल इतका मनमुराद हैदोस घातला ! ही गोष्ट, अधिकारी वर्गाच्या मनांत समेटाच्या दिवसांत काय जळत होतें, त्याची निदर्शक आहे. आम्हीं जें कांहीं केले त्याविषयीचा संताप ह्या प्रकरणाला कारणीभूत नसून साम्राज्यनाशाची भीति कारणीभूत झाली असावी. स्वतःच्या सामर्थ्याची खात्री असणारे अधिकारी अशा हुल्लडी करीत नाहींत. दोन पक्षांमधील भेद लक्षांत घेण्याजोगा होता. दुसऱ्या बाजूचे लोक तुसंगांत पडल्यामुळे व सरकारी दडपशाहीची धास्ती वाटत असल्यामुळे स्तब्ध राहिले होते. त्यांच्या तोडांत बोव्य कांबलेला नसता तर त्यांनींहि अशीच हुल्लड, अतिशयोक्ति व शिवीगाळ मांजवली असती, यांत शंका नाहीं. या मनोवृत्तींना बाहेर पडण्यास एकच मार्ग मोकळ्या राहिलेला होता; तो म्हणजे निरनिराळ्या शहरांतून प्रसिद्ध होणारीं अनधिकृत पत्रके.

रान उठविण्याच्या कार्मीं ब्रिटिशांच्या मालकीच्या अँग्लो-इंडियन वर्तमानपत्रांनीं अगदीं मनःपूर्वक साहाय्य केले. कित्येक दिवसपर्यंत मनाच्या अगदीं आंतल्या कण्यांत शिजत राहिलेलें गरळ त्या वेळीं ओकून पडलें. शांततेच्या काळांत जें कांहीं लिहावयाचें ते त्यांना जरा जपूनच लिहावें लागतें; कारण त्यांचे पुष्कळसे बाचक हिंदी असतात. परंतु या प्रसंगीं सगळ्याच धरबंध सुटून इंग्रज व हिंदी लोकांचीं मनं चवाळ्यावर आलीं. हिंदुस्थानांत फारच थोडीं अँग्लो-इंडियन वर्तमानपत्रें अद्यापि तगून राहिलीं आहेत. ह्यांपैकीं पुष्कळशीं वृत्तपत्रें बातमीच्या व एकंदर सजावटीच्या दृष्टीनें उच्च दर्जाचीं आहेत. जागतिक घडामोडींसंबंधीं त्यांत येणारे लेख जुनाट मताचे निदर्शक असले, तरी ते मोठे माहितीपूर्ण असतात. हिंदुस्थानांतील अच्युतम वर्तमानपत्रांत त्यांची गणना करण्यास प्रत्यवाय नाहीं. परंतु हिंदी राजकारणाचा प्रश्न निघाला कीं त्यांचा तोल एकाएकीं सुटतो व पक्षपातीपणाचें अगदीं अचरट व हिडिस स्वरूप लेखांतून प्रकट होऊं लागतें. सरकारची बाजू ते मोठ्या निष्ठेनें मांडीत असतात व सरकारच्या वतीनें त्यांचा जो मतप्रचार एकसारखा सुरू असतो, तो लोकांना न उमगेल अशा कौशल्यानें करणें त्यांना मुळींच साधत नाहीं.

या कांहीं निवडक अँग्लो-इंडियन वृत्तपत्रांशीं तोलून पाहिलें तर हिंदी वर्तमान-

पत्रें बहुशः गचाळ असलेलीं आढळतात. अगोदर त्यांचें भांडवल फार अल्प असतें; व पत्रांत सुधारणा करण्याचे मालकांकडून प्रयत्नहि होत नाहींत. तीं कसेबसे दिवस ढकलीत असतात व त्यांचा दरिद्री संपादकवर्ग सुखाला पारखा होऊन राहतो. त्यांची सजावट गबाळ, जाहिराती पुष्कळ वेळां आक्षेपार्ह व आयुष्याकडे व राजकारणाकडे पाहण्याची दृष्टि भावनावश व आक्रोशी असते. आम्ही हिंदी लोकच भावनावश आहों हें ह्याचें कारण असावें. पण असेंहि एक कारण असणें शक्य आहे कीं इंग्रजी ही परकी भाषा असल्यामुळें त्या भाषेंत आम्हांला आमचे विचार सोप्याशा शब्दांत पण जोरदारपणें व्यक्त करण्याची पचाईत पडते. परंतु खरें कारण असें दिसतें कीं फार काळपर्यंत दडपशाहीच्या व मानहानीच्या वातावरणांत आम्ही वाढल्यामुळें विचार-प्रदर्शनाला जी जी वाट मिळेल तेंथें तेंथें भावनांचो गर्दी होत असावी.

हिंदी मालकीच्या इंग्रजी वर्तमानपत्रांत सजावटीच्या व बातमीच्या दृष्टीनें मद्रासचे “ दी हिंदु ” हें वृत्तपत्र सर्वोत्कृष्ट आहे. त्याला पाहून एकाद्या शीलवान व ठाकठीक अशा वृद्ध कुमारिकेची मला आठवण होते. तिच्यादेखत जरा एकादा वाह्यात शब्द उच्चारला कीं तिला धक्का बसतो. सुखासीन अशा मध्यम वर्गाची मनोवृत्ति या वर्तमानपत्रांत उत्कृष्टपणें प्रतिबिंबित झालेली दिसते. जीवनाच्या अंधाच्या बाजूकडे, त्यांतील धक्काधक्कीकडे व कलहाकडे ह्या वृत्तपत्राचें लक्षच जात नाहीं. बहुतेक नेमस्त वृत्तीचीं वृत्तपत्रें अशीच वृद्ध-कुमारिका वृत्तीचीं आहेत; पण त्यांच्यांत ‘ हिंदू ’चा ठसकेबाजपणा नसल्यामुळें तीं अगदींच कंटाळ्याणीं होतात.

सरकारनें चढाईची तयारी बरेच दिवस चालविली होती. सुरुवातीसरशीं घे घे मार करीत निकराचा हल्ला चढवावयाचा हें त्यांचें धोरण उघडच दिसत होतें. १९३० सालीं काँग्रेस पुढें जात असे व सरकार मागोमाग रखडत येई. पण १९३२ सालची सरकारची पद्धति अगदीं निराळी होती. त्यांनीं सुरुवातीलाच चौफेर चढाई सुरू केली. शिवाय १९३२ सालीं गांधीजींची व वकिंग कमिटीपैकीं बहुतेक सभासदांची इच्छा अशी कीं, सत्याग्रहाचा प्रसंग टाळावा. लढा कितीहि नकोसा वाटला तरी तो चुकवतां येणार नाहीं; तेव्हां आपण तयारींत असावें, असें माझ्याप्रमाणें इतर कांहीं सभासदांचें मत होतें; परंतु मध्यमवर्गीयांना व पांढरपेशा लोकांना त्या वेळीं मनांतून लढा नको होता ही गोष्ट खरी. गांधीजी आले कीं, कांहीं तरी मार्ग निघेल व लढा टाळतां येईल असें त्यांना वाटत होतें. “ इच्छा तसे विचार ” ही म्हण त्यांच्या बाबतींत बरोबर लागू पडली असती.

त्यामुळें १९३२ सालीं लढाईचीं सूत्रें सरकारच्या हातीं राहून काँग्रेसला एकसारखें बचावाचें धोरण ठेवावें लागलें. वटहुकुम निघाले व त्यांच्या पाठोपाठ सत्याग्रह सुरू झाला. हा परिस्थितीतील आकस्मिक फरक पाहून ठिकठिकाणचे काँग्रेस-पुढारी तर आश्चर्यचकित होऊन गेले. परंतु अशा बेसावध परिस्थितीतहि काँग्रेसच्या हांकेसरशीं हजारों सत्याग्रही धांवून आले. माझी तर अशी खात्री आहे कीं

१९३२ सालीं जनतेनें केलेला प्रतिकार १९३० सालापेक्षां किती तरी अधिक होता. १९३० सालीं मोठमोठ्या शहरांतून प्रतिकाराची जाहिरात व प्रदर्शन फार झालें. परंतु १९३२ सालीं आम्ही अधिक सोशिकपणा व शांतवृत्ति दाखविली असली तरी १९३० सालची हिरीरी त्या वेळीं लाभली नाहीं. युद्धामध्ये आम्ही खेंचले गेलों आहोंत, अशी भावना त्या काळीं सर्वत्र पसरलेली होती. १९३० सालचा महिमा नंतरच्या दोन वर्षांत बराच मंदावला होता. सर्व हिंदुस्थानभर जवळ जवळ लष्करी कायद्याचे राज्य सुरू होतें. पुढाकार घेण्यास अथवा कार्यक्रम आंखण्यास काँग्रेसला उसंतच मिळाली नाहीं. पहिल्या टोल्यासरशी काँग्रेस व मध्यम वर्गातील तिचे पूर्वकालीन आधारस्तंभ यांची विचारशक्ति बधिर होऊन गेली. नेमका त्यांच्या खिशावरच मार बसला व काँग्रेसविषयी सहानुभूति बाळगणाऱ्या लोकांना आपलें स्वातंत्र्य व त्याचबरोबर आपली मालमत्ता गमवावी लागेल, अशीं स्पष्ट चिन्हे दिसूं लागलीं. संयुक्त प्रांताप्रमाणें जेथें सगळ्या दरिद्र्यांचाच कारभार होता, तेथें या गोष्टीचा विशेष परिणाम झाला नाहीं. पण मुंबईसारख्या शहरांतून सर्व स्थिति पालटली. व्यापारी वर्ग व धंदेवाले लोक यांची धूळधाण उडण्याचा प्रसंग होता. नुसत्या दटावणीबरोबर सुखवस्तु लोक थडे पडले. अर्थात् सरकारच्या या धमक्या पोकळ होत्या असें नव्हे. त्या वेळीं सर्व अधिकार पोलिसांच्या हातीं असत व अशा धमक्यांची अंमलबजावणीहि मधून मधून करण्यांत येई.

सर्वस्वी अहिंसामय अशा सत्याग्रहांच्या विरुद्ध सरकारनें अशी जुजुम-जबरदस्ती करावी ही गोष्ट सुसंस्कृत दृष्टीला कितीहि आक्षेपाहर्ष वाटली, तरी त्याबद्दल काँग्रेसला तक्रार करण्याचा अधिकार आहे असें मला वाटत नाहीं. क्रांतीच्या उद्देशानें आपण प्रत्यक्ष प्रतिकाराला सुरुवात केल्यानंतर आपले मार्ग कितीहि अहिंसामय असले, तरी हरतऱ्हेची दडपशाही आपणाला सहन करावी लागेल. ह्याची जाणीव आपण मनाशी बाळगली पाहिजे. दिवाणखान्यांत बसल्या बसल्या क्रान्ति घडवून आणतां येत नसते. पण कांहीं लोक असे आढळतात की ज्यांना दिवाणखान्यांतील गादीहि पाहिजे आणि क्रांतिहि पाहिजे. क्रान्ति करावयास निघालेल्या माणसाने सर्वस्व गमावण्याची तयारी ठेवावयास हवी. सधन आणि सुखवस्तु लोक क्रांतीला तयार नसतात ते यामुळेच. व्यवहारकुशल माणसांच्या दृष्टीनें मूर्खपणाचे व स्वतःच्या वर्गाला घातक ठरणारे असले मार्ग पत्करण्यास एकाद दुसरी व्यक्तीच तयार झाली तर व्हावयाची.

लढ्याचा मुख्य भर ज्या जनतेवर होता, त्यांच्यापार्शी गाड्याघोडे, मालमत्ता वगैरे कांहींच नसल्यामुळे त्यांना वठणीवर आणण्यासाठीं कांहीं तरी निराळी उपाय-योजना करणें आवश्यक झालें, सरकारच्या सर्वव्यापी दंडुकेशाहीचें एक मनोरंजक उदाहरण असें की, जी-सरकारवाल्या लोकांना सुद्धां एकजात वेठीला धरण्यांत आलें. भविष्य काळची कांहीं कल्पना नसल्यामुळे त्यांपैकी कांहीं जण काँग्रेसशी लाडीगोडी

कहं लागले होते. पण सरकार असल्या गोष्टींची गय करण्याच्या मनःस्थितीत राहिलें नव्हतें. क्रियाशून्य राजनिष्ठा त्यांना नको होती. बंडाच्या वेळीं प्रसिद्धीस आलेल्या फ्रेड्रिक कूपरच्या शब्दांत बोलावयाचें झाल्यास सरकारला “ १०० टक्के सक्रिय निष्ठा हवी होती. प्रजेच्या नुसत्या नैतिक पाठबळावर खूप राहण्यास सरकार तयार नव्हतें. ” एक वर्षापूर्वी राष्ट्रीय सरकारला सामील झालेल्या ब्रिटिश प्रागतिक पक्षाच्या पुढाऱ्याचे व आपल्या जुन्या सहकार्यांचें वर्णन करतांना लॉर्ड जॉर्जने असे शब्द उच्चारले कीं, हे लोक म्हणजे “ आजूबाजूच्या परिस्थितीप्रमाणें रंग बदलणाऱ्या सरञ्यांचे भाईबंद आहेत. ” हिंदुस्थानांतील नव्या परिस्थितीत तटस्थ-रंगी माणसें खपण्यासारखीं नव्हतीं. म्हणून आमच्या कांहीं देशबांधवांनीं सरकार-मान्य अशा झळझळीत रंगाचें पट्टे आपल्या अगावर ओढून घेतले व आपल्या अतः-करणांत जेत्यांबद्दल केवढें अलोट प्रेम व आदर वसत आहे तें मोठ्या समारंभानें त्यांनीं जाहीर केलें. वटहुकुम, निर्बंध, सूर्यास्ताचे कायदे आणि इतर सतराशें-छपन्न बधनें यांच्यापासून त्यांना काडीचेंहि भय नव्हतें. कारण राजद्रोही व निष्ठा-हीन लोकांच्या डोक्यांत हाणण्यासाठींच हे बडगे आहेत, राजनिष्ठ लोकांना कोणत्याहि प्रकारें भिण्याचें कारण नाही, अशी सरकारनें द्वाहीच फिरविली होती. तेव्हां भोवतीं चाललेल्या घडामोडींकडे व कलहाकडे त्यांचेच कांहीं देशबांधव भयचकित अतःकरणानें पाहत असतां या सांबांधी शांति मात्र ढळली नाही.

“ उरसुक मी इतकी असतां

देहदान करण्याकरितां

विनयभंग करणे माझा शक्य का कुणी ? ”

असे “ फेथफुल शोपर्डेस ” या ग्रथांत क्लो नांवाच्या स्त्री-पात्रानें म्हटलें आहे. हे तिचे शब्द उपरोक्त “ जी-सरकारवाल्यांनाहि ” लागू पडण्यासारखे आहेत, नव्हे ?

सरकारच्या डोक्यांत ही कल्पना कोणी शिरवली होती कोणास ठाऊक ? पण सरकारला असा संशय येऊं लागला होता कीं, स्त्रियांना चांगलें वागवण्यांत येतें व त्यांना शिक्षाहि हलक्या होतात, तेव्हां त्यांचाच उपयोग (!) तुम्हण भरण्याच्या कामीं करण्याचा कॉंग्रेसचा बेत आहे. ही कल्पना अचाट होती. जणूं कांहीं घरच्या स्त्रियांना तुरुंगांत ढकलणें कोणाला हवेंच असतें. बहुधा मुली व स्त्रिया कायदेभंग करीत तो वडील भावांची व नवऱ्यांची इच्छा धाब्यावर बसवून करीत असत. निदान त्यांची सपूर्ण अनुमति तरी मिळत नसेच. तथापि स्त्रियांना जबर शिक्षा करून व त्यांना वाईट तऱ्हेनें वागवून सरकारनें त्यांच्या उत्साहास पायबंद घालण्याचें ठरविलें. माझ्या बहिणीला शिक्षा झाल्यानंतर थोड्याच दिवसांनीं कांहीं तरुण मुली अलाहाबादेला विचारविनिमय करण्यासाठीं एकत्र जमल्या होत्या. त्यांपैकीं बहुतेकांचीं वयें १५ ते १६ वर्षांचीं असावीं. खाजगी ठिकाणीं चर्चा चालू असतांच त्यांना पकडण्यांत आलें व प्रत्येकीला दोन दोन वर्षांची शिक्षा ठोसवण्यांत आली. हा एक क्षुल्लक

प्रसंग आहे. असले प्रकार प्रत्यही सगळ्या देशभर घडत होते. तुरुंगांत पुरुषांपेक्षाहि स्त्रियांना अधिक वाईट तऱ्हेने वागवण्यांत येई. यासंबंधीच्या अनेक दुःखदायक बातम्या माझ्या कार्नी आलेल्या आहेत, आणि मुंबई तुरुंगांतील सत्याग्रहांच्या स्थितीसंबंधी मीराबेननी (मॅडेलाइन स्लेड) लिहिलेली हकीकत तर फारच विलक्षण आहे.

संयुक्त प्रांतांतील चळवळ खेड्यांतून केंद्रित झालेली होती. काँग्रेसच्या दडपणामुळे बरीचशी सूट देण्यांत आली, पण ती आम्हांला पुरेशी वाटली नाही. आम्हांला अटक झाल्यानंतर आणखी थोडी सूट जाहीर करण्यांत आली. ही सूट आधीच मिळाली असती तर सहकार्यांचा हात झिडकारणें आम्हांला जड वाटलें असतें व परिस्थितीत किती तरी पालट झाला असता. पण सुटीचें श्रेय काँग्रेसच्या पदरीं पडूं नये अशी सरकारची इच्छा असल्यामुळे एकीकडे काँग्रेसला जात्यांत घालून दुसरीकडे शेतकरी गप्प होईल इतकें सुटीचें पीठ त्यांच्या तोंडांत भरावें असा सरकारचा डाव होता. काँग्रेसचें दडपण जसजसे वाढत जाईल तसतसा सुटीचा हात सरकार अधिकधिक सैल सोडीत जात असे ही गोष्ट लक्षांत ठेवण्याजोगी आहे.

सुटीच्या ह्या नव्या हफ्त्यामुळे मूळ प्रश्न सुटला असें नाही, पण असंतोषाची तीव्रता कमी होऊन तवा जरासा निवाला ही गोष्ट खरी. आमच्या मोठ्या चळवळीचें बळहि थोडेंसे क्षीण झालें. लढ्यामुळे संयुक्त प्रांतांतील हजारों शेतकऱ्यांना दुःख सहन करावें लागलें, कित्येक घरे तर धुळीला मिळाली. पण या सरकारच्या अमदानीत जितकी जास्तीत जास्त सूट मिळणें शक्य होतें तेवढी मिळाली ती लढ्याच्या दडपणामुळेच. भयकर हालअपेष्टांतून शेतकरी बचला. एकंदर शेतकरी समाजाचा तात्पुरता फायदा झाला, पण त्यासाठी त्यांच्यातील वेंचक लोकांना स्वतःचें वाटोळें करून घ्यावें लागलें होतें.

१९३१ च्या डिसेंबरांत संयुक्त प्रांतासाठी काढलेला खास वटहुकुम जाहीर करण्यांत आला. त्याच्या समर्थनार्थ त्याला एक पत्रकहि जोडलें होतें. या व इतर वटहुकुमांना जोडण्यांत आलेल्या अशा पुस्त्यांत असत्य व अर्धसत्य विधानांची रेलचेल असावयाची. ही रान उठवण्याची पूर्वतयारी होती. पण आम्ही तुरुंगांत असल्यावर सरकारी लिखाणांतील मुसळासारखे दोष दाखवून देणार कोण ? शेरवाणीवर असाच एक आळ घेण्यांत आला होता, तो अटकेपूर्वी जरा आधी शेरवाणींनी खोडून काढला. आधी विधानें करावयाचीं व मग माफ्या मागावयाच्या यावरून सरकारच्या विकृत मनःस्थितीची कल्पना येते. जेसूट लोकांना आपल्या राज्यांतून हद्दपार करतांना स्पेनच्या तिसऱ्या चार्ल्सने जो फतवा काढला होता, तो परवां वाचीत असतां मला हिंदुस्थान सरकारच्या वटहुकुमांची व सरकारने दिलेल्या कारणमीमांसेची आठवण झाली. चार्ल्सने लिहिलें आहे, “ न्याय, शांतता व आज्ञापालनाची वृत्ति कायम राखण्याचें जें माझे कर्तव्य, तें बजावण्यासाठीं हा फतवा काढण्यांत आला

आहे. त्याला दुसरींहि आवश्यक कारणे आहेत, पण ती मी माझ्या महान् अंतः-करणांत दडवून ठेवली आहेत. ”

तात्पर्य असें कीं, वटहुकुम जारी करण्याचीं खरीं कारणेसुद्धां व्हाइसरॉयच्या अथवा साम्राज्य सल्लागारांच्या हृदय-कपाटांत बंदिस्त राहिलीं होतीं. पण त्याहि परिस्थितींत तीं आमच्या. डोळ्यांना मात्र उघड उघड दिसत होतीं. वटहुकुमांत नमूद केलेल्या कारणांवरून हिंदुस्थान सरकारनें मतप्रचार करण्याचें जें नवीन तंत्र हार्तीं घेतलें होते, त्याची कल्पना येण्यास आम्हांला चांगली मदत झाली. पुढें आम्हांस असें समजलें कीं, निमसरकारी पत्रकाचा सूळसुळाट खेडोपाडीं झाला असून त्यांत हव्या त्या थापा छापल्या आहेत, व कॉंग्रेसमुळेंच धान्याचे भाव घटले आहेत असेंही त्यांत सूचित केलेलें आहे. मनांत आणलें तर कॉंग्रेस जगभर मंदी पसरवूं शकते असें म्हणणें म्हणजे कॉंग्रेसच्या सामर्थ्याची केवढी प्रशंसा ! कॉंग्रेसची प्रतिष्ठा नष्ट व्हावी म्हणून असा मतप्रचार एकसारखा दक्षतेनें करण्यांत येत होता.

सरकारी व निमसरकारी उद्योग अशा प्रकारें सुरू असूनसुद्धां संयुक्त प्रांतांतील मुख्य मुख्य जिल्ह्यांतून कायदेभंगाला जोरदार पाठिंबा मिळाला. १९३० साला-पेक्षां ह्या वर्षांचा पाठिंबा किती तरी अधिक व शिस्तवार होता. सुध्वातील तर शेतकऱ्यांनीं खेळ्या वृत्तीहि दाखविली. रायवरेली जिल्ह्यांत बाकुलिया गांवीं पोलिस तुकडी गेली असतां घडलेली एक मजेदार हकीकत आम्हांला समजली. खडबदी केल्याबद्दल मालमत्ता जप्त करण्यासाठीं त्या गांवीं पोलिस गेले होते. खेळ्याची स्थिति जरा बऱ्यापैकी होती व रहिवाशीहि चांगले तेजस्वी होते. वसुलीखात्याच्या अधिकाऱ्यांचा व पोलिसांचा यथासांग आदरसत्कार त्यांनीं केला आणि तदनंतर सर्व घरांचीं कवाडें सताड उघडून “ हवें तें घेऊन जा ” अशी त्यांनीं विनंति केली. कांहीं गुरेढोरे जप्त करण्यांत आलीं. उपरांत पोलिसांना व अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनीं पानसुपारी देऊन निरोप दिला, तेव्हां मात्र अधिकाऱ्यांचीं तोडे लाजेनें काळवंडून गेलीं ! पण असा प्रकार दुर्मिळ होता. लवकरच लढ्यांतील खेळ्या वृत्ति, उदारपणा, सहृदयता सर्व कांहीं नाहीसं झाले. सौजन्य दाखविले म्हणून बाकुलियाच्या शेतकऱ्यांच्या कपाळाच्या शिक्षा काहीं चुकल्या नाहीत.

या विशिष्ट जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनीं कित्येक महिन्यांपर्यंत खंड पाडून ठेवला होता. तो उन्हाळ्याच्या सुरुवातीला थोडा फार जमा होऊं लागला. बरीच धरपकडहि झाली. कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांवर, खेळ्यांतील पुढाऱ्यांवरच सरकारची विशेष करडी नजर असे. बाकीच्यांना नुसतें झोडपून काढण्यांत येई. तुरुंग ब गोळीबार यांपेक्षां लाठीमार चांगला फलदायी होतो असे अनुभवास आलें होतें. हवी तेव्हां लाठी चालवितां येई व लांबलांबच्या खेड्यांतून मारहाण केली तर त्याचा गबगबा फारसा होत नसे. शिवाय तुरुंगांची भरती त्यामुळें थांबली. जप्त्या वगैरेचें होमकुंड अर्थात् सुरू होतेच. आपलें किडुकमिडुक जप्त होऊन लिलावांत

मातीमोलानें चाललेलें पाहिलें कीं शेतकऱ्यांच्या हृदयाला इंगळ्या डसल्याप्रमाणें वेदना होत.

देशांतल्या इतर इमारतींप्रमाणे स्वराज्यभवनहि सरकारनें ताच्यांत घेतलें. त्यांत असलेलीं काँग्रेस-स्त्रणालयाचीं उपकरणेंसुद्धां वगळलीं नाहींत. त्यामुळें स्त्रणालय कांहीं काळ अजिवात बंद ठेवावें लागलें. पण पुढें शेजारच्या बागेमध्ये उघड्या मैदानांत एक औषधालय सुरू करण्यांत येऊन नंतर तें स्वराज्य भवनाजवळच एका घरांत दोन-अडीच वर्षे चाललें होतें.

प्राप्तीवरील कर मी भरला नाहीं म्हणून आमचें राहतें घर आनंदभवन, सरकार जप्त करणार अशीहि वदता होती. दिल्ली समेटानंतर करवसुलीच्या अधिकाऱ्या-बरोबर बोलणें होऊन मी आकारलेल्या रकमेपैकीं एक हप्ता भरलादेखील. पण इतक्यांत वटहुकुमाचें राज्य सुरू झालें. आतां कर द्यावयाचा नाहीं असा मीं निश्चय केला. खंड व सारा देऊ नका असें शेतकऱ्यांना सांगून स्वतः मात्र कर भरावयाचा हा कारभार लबाडीचा किंबहुना नीतिबाह्य आहे असें माझे मन मला सांगे. सरकार आमच्या घराचा कबजा घेईल अशी माझी अपेक्षा होती. माझ्या आईला घराबाहेर पडावें लागणार; जीं पुस्तकें, जे कागदपत्र, जे जिन्नसपान्नस आमच्या भावनांशीं निगडित झाल्यामुळें आम्हांला प्रिय वाटूं लागले होते त्या सर्वांना परक्यांचे हात लागतील व ते कदाचित् गहाळहि होतील; आणि आमच्या घरावर फडफडणारें राष्ट्रीय निशाण खालीं ओढण्यांत येऊन तेथें युनियन जॅक चढवण्यांत येईल; हे विचार मनांत आले कीं जप्तीची कल्पना असह्य वाटत असे. पण त्याच वेळीं घर जाणार ही कल्पना आकर्षकहि वाटे. मग भगंग बनलेल्या शेतकऱ्यांशीं मी अधिक एकरूप होईन व त्यामुळें शेतकऱ्यांना अधिक हुरूप चढेल असें मला वाटलें. चळवळीच्या दृष्टीनें घर जप्त व्हावें ही गोष्ट निःसशय फायद्याची होती. आईच्याबद्दल मनांत विचार आला म्हणून किंवा उगीच आर्गांत तेल कशाला ओता अशी मुबुद्धि सुचल्यामुळें म्हणून, सरकारनें आमच्या घराला हात लावला नाहीं. नंतर बऱ्याच महिन्यांनीं माझे कांहीं रेल्वेशेअर तेवढे जप्त करण्यांत आले. माझी एक व माझ्या मेहुण्याची एक अशा दोन मोटरी पूर्वीं लिलावानें विकण्यांत आल्याच होत्या.

चळवळीच्या आरभीं घडलेल्या एका प्रसंगाचें मला विशेष दुःख झालें. अनेक सार्वजनिक संस्थांनीं व नगरपालिकांनीं आपल्या इमारतीवरील राष्ट्रीय निशाण उतरवून ठेविलें. बहुसंख्य सभासद काँग्रेसचे असलेल्या कलकत्ता नगरपालिकेनें सुद्धां तसेंच वर्तन करावें ही मनाला विशेष लागणारी गोष्ट होती. पोलिसांच्या व सरकारच्या धमकावणीमुळें ही गोष्ट करण्यांत आली. राष्ट्रीय निशाण खालीं उतरलें नसतें तर सरकारनें नगरपालिका बंद केली असती अथवा सभासदांना शिक्षा दिल्या असत्या. संस्थांचीं संस्थानें बनलीं कीं त्यांच्या अंगीं असा म्याडपणा येतोच. त्या गोष्टी स्वाभाविकहि असतील; पण त्यामुळें अंतःकरणाला वेदना झाल्याशिवाय

कशा राहणार ? राष्ट्रीय निशाण म्हणजे आमच्या प्रिय वस्तूचें एक प्रतीक. त्याच्या-भोवती उभें राहून त्याचा मान राखण्याच्या प्रतिज्ञा आम्ही अनेकदां केल्या होत्या. तेंच निशाण स्वतःच्या हातानें खाली ओढणे अथवा दुसऱ्याकरवीं खाली काढवणें हा केवळ प्रतिज्ञाभंगच नव्हे, हें अधर्माचरण आहे असा विचार माझ्या मनांत आला. वाटलें कीं ही पौरुषाची लाचारी आणि सत्यवृत्तीची अवहेलना आहे. बलिष्ठ भौतिक सामर्थ्याच्या दरडावणीमुळें असत्याचा अंगीकार करणारें हें कर्म आहे. अशा प्रकारें जे वागले, त्यांनीं राष्ट्राची हिंमत खचवली, आणि अभिमानाच्या मदिराचा कळस मोडला.

त्यांनीं वीराप्रमाणे वागावें, चितेवर उडी घ्यावी अशी मुर्कीच अपेक्षा नव्हती. आघाडीला उभे राहून तुहंगावास पत्करला नाही म्हणून कोणालाहि दोष देणें हास्यास्पद आहे. प्रत्येकाला अनेक कर्तव्ये व जबाबदाऱ्या सभाळावयाच्या होत्या. दुसऱ्यांना जाव विचारण्याचा कोणाला काय अधिकार ? पण स्वस्थ बसणें अगर पिछाडीला राहून काम करीत राहणें ही गोष्ट निराळी आणि आपणाला सत्य म्हणून जी गोष्ट पटली तिचा इन्कार करणें ही गोष्ट निराळी. हा फार गंभीर अपराध आहे. राष्ट्राच्या अभिमानाला ज्यामुळें काळिमा लागेल असे कृत्य करण्याची आज्ञा झाल्याबरोबर आपल्या जागांचे राजिनामे देण्याचा मार्ग नगरपालिकांच्या सभासदांपुढें मोकळा होता. पण तसें कांहींच न करता बहुतेक लोक आपापल्या जागांना चिकटून राहिले.

“सुमनीं गिरतांच मक्षिका । अपुल्या श्रांब्रितात गुंजना
अधिकारपदीं विराजतां । करती नच ‘नेमस्त’ गर्जना. ”

संकटाच्या एकाएकीं भडकलेल्या वणव्यांत आपण गुरफटून जाणार अशी भीति उत्पन्न झाली असतां कोणीं कसें वर्तन करावें त्याचा निवाडा करणें कदाचित् अन्यायाचें ठरेल. महायुद्धाच्या काळीं ही गोष्ट वारंवार सिद्ध झालेली आहे कीं, कधीं कधीं मी मी म्हणणाऱ्या महारथ्यांची सुद्धां बोवडी वळते. १९१२ सालीं टिटानिक आगबोट बुडाली तेव्हां थोर थोर लोक कीं, ज्यांच्या अंगीं भ्याडपणा आहे म्हणणें पातक ठरलें असतें त्यांनीं खलाशांचे खिसे भरून आपली सुटका करून घेतली व इतरांना खुशाल बुडूं दिलें. मोरो कासल बोटीला कांहीं दिवसांपूर्वीं आग लागली तेव्हांहि असाच लांछनास्पद प्रकार घडल्याचें उघडकीस आलें आहे. संकटाच्या वेळीं जेव्हा असंस्कृत मनोवृत्ति प्रबळ होतात व बुद्धि आणि तर्क यांची बोळवण होते, तेव्हां आपल्या हातून काय घडेल याची ग्वाही देतां येणार नाही. म्हणून कोणाला निंदूं नये हें बरें. पण योग्य मार्गापासून कोण च्युत झाला याची नोंद ठेवणें व राष्ट्रनौकेचें सुकाणूं वादळ उळलें असतां लटपटणाऱ्या व गारठणाऱ्या हातांत जाऊ नये म्हणून इतःपर सावधगिरी बाळगणें अवश्य आहे. आमच्या तत्त्वभ्रष्टतेचें समर्थन करून, केलें तेच बरोबर होतें, असा आग्रह धरणें गर्हणीय होय. तत्त्वभ्रष्टतेपेक्षां तत्त्वभ्रष्टतेचें समर्थन हा बलवत्तर अपराध आहे.

लढा हा नैतिक बल व हिंमत यांच्यावर अवलंबून असतो. रक्तपाताच्या युद्धांतहि ह्या दोन गोष्टींवरच मदार असते. “अखेरीला ज्याची हिंमत त्याची सरशी” असें मार्शल फॉक म्हणत असे. अहिंसांमय युद्धांत तर नैतिक बल व हिंमत यांची आवश्यकता फारच अधिक आहे. जो कोणी आपल्या वर्तमानें राष्ट्राचें नैतिक बल कमी करील व राष्ट्राची हिंमत टांगून टाकील, त्याला ध्येयघातकीच समजलें पाहिजे.

बऱ्यावाईट बातम्यांचा करभार आम्हांला अर्पण करून एक एक महिना चालला होता; हळूहळू तुरुंगांतुरुंगांतील एकमागीं व निरानंद जीवन आमच्या अंगवळणीं पडत चाललें. देशभर राष्ट्रीय सप्ताह ६ एप्रिलपासून सुरू झाला. या सात दिवसांत अनेक प्रसंग घडतील हें आम्ही समजून होतो आणि अनेक प्रसंग घडून आलेहि. पण माझे सारें चित्त एका प्रसंगानें वेधून घेतलें. अलाहाबादला माझी आई ज्या मिरवणुकींत दाखल झाली होती ती पोलिसानी अडवली व नंतर मिरवणुकीवर लाठीहल्ला चढविला. मिरवणूक थांबल्यावर कोणी तरी खुर्ची आणून दिली, त्या खुर्चीवर आई बसून राहिली होती. जवळ माझे चिटणीस वगैरे मंडळी उभी होती; त्यांना कैद करून नेण्यांत आलें. तदनंतर लाठीहल्ला झाला. आई खुर्चीवरून खाली पडली व तिच्या डोक्यावर छडीचे तडाख्यावर तडाखे बसले. त्यामुळे डोक्यांत मोठी खोक पडून रक्त वाहू लागलें. रस्त्याच्या कडेला मूर्च्छित होऊन ती पडली होती. खुद्द मिरवणुकीतील लोकांना व इतर बऱ्यांना अगोदरच पिटाळून लावण्यांत आलें होतें. नंतर कांहीं वेळानें एका पोलिस अधिकाऱ्यानें तिला आपल्या मोटरींतून आनंदभवनांत पोचतें केलें.

त्या रात्री अलाहाबादेंत आईच्या मृत्यूची आवई उठली. लोकसमुदाय खवळून गेला. शांति व अहिंसेचे भान लोकांना राहिलें नाहीं. त्यांनी पोलिसांवर झडप घातली व पोलिसांच्या गोळीबारांत कांहीं लोक मृत्युमुखी पडले.

कांहीं दिवसांनंतर मला ही बातमी आमच्या साप्ताहिकांत वाचावयास मिळाली. माझी अशक्त व वृद्ध माता धुळीनें भरलेल्या रस्त्याच्या कडेला पडलेली आहे हें चित्र माझ्या डोक्यांत थैमान घालूं लागलें. मी तेथें असतो तर माझ्या हातून काय प्रकार घडला असता तें सांगवत नाहीं. माझी अहिंसा वृत्ति कोठवर टिकली असती? मला वाटतें ती फार वेळ टिकती ना. एक तपभर प्रयत्नपूर्वक शिकलेला धडा तें दृश्य पाहिल्याबरोबर मी साफ विसरून गेलो असतों. माझ्या कृत्यामुळे माझ्यावर अथवा राष्ट्रावर काय आपत्ति येतील याची मी त्या क्षणाला पर्वा केली असती, असें म्हणवत नाहीं.

आईची प्रकृति अगदीं हलके हलके सुधारली. बरेली तुरुंगामध्ये ती पुढच्या महिन्यांत माझ्या भेटीला आली तेव्हां सुद्धा तिची जखम बांधलेलीच होती. आपल्या स्वयंसेवक तरुण-तरुणींच्या बरोबरीनें आपण घाब सहन केले या अभिमानानें

व आनंदानें तिचें मन भरून गेलें होतें. पण तिच्या प्रकृतींत सुधारणा झाली ती दिखाऊ ठरली. इतक्या वृद्धापकाळीं तिच्या शरीराला त्या दिवशीं जो धक्का बसला, त्यामुळें तिचें सर्व शरीरयंत्र खिळखिळें झाले असावें; कारण इतके दिवस आंतल्या आंत धुमसणारे रोग पुढें प्रगट होऊन एका वर्षानंतर त्यांनीं अतिशय उग्र स्वरूप धारण केलें.

बरेली व डेहराडून येथील तुरुंगवास

सहा आठवड्यांनंतर नैनीच्या तुरुंगांतून माझी बदली बरेलीच्या जिल्हा-तुरुंगांत करण्यांत आली. माझी प्रकृति यथातथाच होती. रोजच्या रोज बारीक ताप येऊं लागल्यामुळें मी बेचैन झालों होतो. बरेलीला चार महिने काढल्यानंतर उन्हाळ्याच्या ऐन भरांत मला हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या थंड हवेच्या डेहराडून तुरुंगांत नेण्यांत आले आणि नंतरचे साडेचौदा महिने मीं तेथेंच काढले. भेटीच्या व पत्रांच्या द्वारां त्याचप्रमाणें सरकारमार्फत मिळणाऱ्या वर्तमानपत्रांच्या द्वारां मला बातम्या समजत असत. पण बाहेरच्या जगाशीं माझा कांहींच संबध उरला नसल्यामुळें मुख्य मुख्य प्रसंगांची केवळ अस्पष्ट अशी कल्पना आतां माझ्या डोक्यांत राहिलेली आहे.

माझी सुटका झाल्यानंतर माझ्या वैयक्तिक कामामध्ये व त्या काळच्या राजकीय परिस्थितीमध्ये मी पुनः गडून गेलो. पांच महिन्यांहून अधिक काळ मी मोकळा होतो. नंतर पुनः मला तुरुंगांत आणण्यांत आलें आणि अद्यापि मीं तुरुंगांतच आहे. म्हणजे गेल्या तीन वर्षांतला बहुतेक काळ मीं तुरुंगांतच काढला असून बाहेरच्या जगांत घडलेल्या प्रसंगांचे तपशीलवार ज्ञान करून घेण्यास मला फुरसत मिळालेली नाही. गांधीजी ज्या मडलकार परिघदेला गेले, तेथें पडयाआड सूत्रें कशीं हालत होती ह्या-संबंधीच्या माझ्या कल्पना अगदीं सांगोवांगीच्या आहेत. कारण ह्या बाबतींत गांधीजींशीं बोलण्याचा प्रसंगच मला आला नाही. त्यानंतर घडलेल्या प्रसंगासंबंधीं सुद्धां त्यांच्याशीं अथवा इतर कोणाशीं चर्चा करण्याची संधि मला मिळालेली नाही.

तथापि राष्ट्रीय लढ्याच्या रंगभूमीवरील पात्रें व लढ्याची पार्श्वभूमि माझ्या पूर्ण परिचयाची असल्याकारणानें मला बारीकसारीक गोष्टींचा बरोबर कयास बांधता येत होता. त्यामुळें चळवळीविषयीं मीं बांधलेली कल्पना बऱ्याच अशीं बिनचूक ठरली. पहिले चार एक महिने कायदेभगाचें स्वरूप जोरदार व चढाईचें राहून नंतर ओहटी सुरू झाली. मधून मधून एकादी लाट उठेल तेवढीच. प्रत्यक्ष प्रतिकाराच्या चळवळींतील क्रांतिकारक मनोवृत्तीचा पीळ फार थोडा वेळपर्यंत टिकणेंच शक्य असतें. तो एकाच स्थितींत फार वेळ राहू शकत नाही. तिला भरती तरी चढेल अथवा ओहटी तरी लागेल. प्रारंभीच्या जोरानंतर कायदेभंग ओसरत चालला. तथापि अल्प प्रमाणांत कायदेभंगाची चळवळ बराच काळपर्यंत

चालवतां येते. बेकायदा ठरविण्यांत आल्यानंतर सुद्धां काँग्रेसचे कार्य बऱ्याच यशस्वी रीतीने चालू राहिले होतें.

प्रांतिक संघटनांचें कामहि सुरळीत चालू होतें. सुटकेनंतर चौकशी करतां मला असें समजून आलें कीं, संयुक्त प्रांतांतील काँग्रेसच्या कचेरीचें काम १९३२ सालीं व १९३३ च्या पहिल्या सहामाहींत, म्हणजे गांधीजींच्या सल्ल्यानें कायदेभंग प्रथम तहकूब करण्यांत आला तोंपर्यंत. व्यवस्थितपणे होत होतें. जिल्हाजिल्ह्यास हुकुम पाठवणें, छापील अथवा सायक्लोस्टाइलवरील बातमीपत्रें प्रसिद्ध करणें, जिल्ह्यांतील कामांची तपासणी करणें व राष्ट्रीय कार्यकर्त्यांना पगार वांटणें वगैरे कामें वेळच्या वेळीं होत असत. अर्थात् यांपैकी बरेचसें काम गुप्ततणें चाले. अटक होईपर्यंत प्रांतिक समितीचा चिटणीस मात्र उघडपणें काम करीत राहूं.

सर्व देशभर गुप्त बातमीदार सस्थांचें जाळें पसरवणें सहज साध्य आहे याचा अनुभव १९३०-३२ सालीं आम्हांला आला होता परंतु अशा गुप्त मार्गांनीं काम करणें सत्याग्रहाच्या तत्वाला धरून नाही व त्याचा लोकमतावर अनिष्ट परिणाम हातो असें आमच्यापैकीं कांहीं जणांचे मत होतें. १९३३ च्या जुलैमध्ये गांधीजींनीं हरएक प्रकारचें गुप्त कार्य निषिद्ध आहे असें ठरविलें.

गुजराथ व कर्नाटकमध्येहि शेतकऱ्यांनीं कांहीं काळ करबंदीची चळवळ चालविली होती व तिच्या पायीं तेथील शेतकऱ्यांना अतोनात नुकसान सोसावें लागलें. त्यांना साहाय्य करण्याचें प्रयत्न काँग्रेसकडून करण्यांत आले पण ते साहजिकच अपुरे पडले. संयुक्त प्रांतांत प्रांतिक काँग्रेसनें असे प्रयत्न केले नाहीत. कारण तेथील प्रश्नांचें स्वरूप फारच जगड्व्याळ होतें. चळवळीमुळें निराश्रित झालेल्या हजारों कुटुंबांना साहाय्य करणें आमच्या शक्तीबाहेरचें काम होतें. शिवाय मदत करतांना चळवळीत पडलेले लोक व नेहमींच अर्धपोटी राहणारे लोक यांच्यांत पक्तिप्रपंच तरी कसा करावयाचा ? त्यांच्यांत डावा-उजवा असा फरक केला असता तर तो वैमनस्याला कारण झाला असता. तेव्हां आर्थिक साहाय्य कोणालाहि करावयाचें नाही असें आम्हीं ठरविलें व ही गोष्ट सुरुवातीलाच आम्हीं जाहीर करून टाकली. आमचें म्हणणें शेतकऱ्यांना पटलें. तक्रार न करतां त्यांनीं इतके हाल सहन केले ही खरोखरच नवलाची गोष्ट होय. तुरुंगांत गेलेल्या कार्यकर्त्यांच्या बायकापोरांना आम्ही शक्य तों मदत करीत होतो. आपल्या देशातील दारिद्र्य इतक्या कळसाला पोचलेलें आहे कीं महिन्याकाठी एक रुपयाची मदत केली तरी लोक दुवा देत असत.

कार्यकर्त्यांचें वेतन, प्रवास खर्च, छपाईचा खर्च वगैरे खर्चाच्या बाबी सं. प्रां. कां. समितीला पार पाडाय्या लागत. १९३२ च्या जानेवारीपासून १९३३ च्या ऑगस्ट पर्यंतच्या वीस महिन्यांत सरकारसारख्या बलाढ्य शत्रूशीं निकराची झुंज चालू असता सं. प्रां. कां. समितीचा एकंदर खर्च फक्त ६३००० रुपये म्हणजे

दर महिना ३१४० रुपये याप्रमाणें झाला. सत्याग्रहाच्या चळवळींत सं. प्रांतांनै जी कामगिरी बजावली त्या मानानें ही रक्कम अगदीच किरकोळ वाटते. प्रांतिक सरकारनें कायदेभंग दडपून टाकण्यासाठीं खर्च केलेल्या रकमेची या आंकड्यांशीं तुलना करून पाहण्यासारखी आहे. काँग्रेसच्या दृष्टीनें बिहार प्रांत सं. प्रांतापेक्षाहि दरिद्री आहे; परंतु त्या प्रांतांनैहि सत्याग्रहाच्या चळवळींत मोठी शर्तींची कामगिरी बजावल्याचें दिसून येईल.

पुढें पुढें सत्याग्रहाचें सामुदायिक स्वरूप नष्ट होत चाललें. सरकारची दडप-शाही सुरू होतीच. परंतु १९३२ च्या सप्टेंबरांत हरिजन कार्यासाठीं गांधीजींनीं जो पहिला उपवास सुरू केला त्याचाहि जबरदस्त विघातक परिणाम चळवळीवर झाल्याखेरीज राहिला नाही. गांधीजींच्या उपवासांमुळें जनता जागृत झाली, परंतु तिचा उपयोग निराळ्याच कार्मीं होळें लागला. १९३३ च्या मेमधील तहकूबीमुळें कायदेभंगाला व्यवहारतः पूर्णविराम मिळाला. नंतर तो चालू राहिला होता, पण नांवालाच. आतां हे खरेंच कीं कायदेभंग तहकूब केला नसता तरी देखील तो हळू-हळू बंद झाला असता. सरकारच्या हिंसाचारामुळें व कठोर दडपशाहीमुळें जनता भांबावून गेली होती व तिच्यांतील उत्साह मालवला होता. नव्या चैतन्याची ज्योत जनतेच्या अन्तःकरणांत फुलवण्याचें कार्य कोणीहि केलें नाहीं. वैयक्तिक सत्याग्रह करण्यास तयार अशीं कांहीं माणसें असलीं तरी त्यांचा कायदेभंग कांहींसा कृत्रिम भासे.

एका मोठ्या चळवळीचा विनाश होत असलेला पाहून आम्हांला समाधान कसें वाटेल? परंतु या चळवळीमुळें अभूतपूर्व यश आमच्या पदरीं पडेल अशी आमच्यापैकीं फारच थोड्या लोकांची अपेक्षा होती. जनतेची दुर्दम्य अशी उठावणी झाली असती तर यशाचा हडपा गपदिशीं कदाचित् मिळालाहि असता; परंतु ह्या कल्पनेवर विसंबून राहणें वेडेपणाचें झालें असतें. यशापयशाचे धक्केचपेटे खात असतां व डाव कुजत पडला म्हणजे प्राप्त होणाऱ्या निराशेचे चटक्रे अनुभवीत असतांच जनतेला एकजुटीचें व राजकीय विचारसरणीचें शिक्षण प्राप्त होईल व लढ्याचा दीर्घकाळपर्यंत विकास होत जाईल अशी आमची कल्पना होती. १९३२ च्या प्रारंभीं अचानकपणें यश प्राप्त होईल कीं काय अशी एक प्रकारची भीतिच मला वाटूं लागली होती; कारण असलें यश आलें म्हणजे सरकारबरोबर तडजोड होऊन मग संधिसाधु लोक व जी-सरकारवाले यांची अब्रू जशीच्या तशी साफ राहणार हें ठरलेलेंच. याचा अनुभव आम्हांला १९३१ सालीं मिळाला होता. लोकांची हिंमत कायम आहे व दृष्टि साफ आहे तोंपर्यंत यश मिळालें तरच त्याची किंमत. नाहीं तर जनता लहून फुकट मरून जाते आणि यशाचा प्रसंग आला म्हणजे दुसरेच आवतीचा हजर राहून लूट मिळवतात. तसा प्रकार त्या वेळीं घडला असता. कारण कोणत्या प्रकारचें शासनयंत्र अथवा समाजरचना आपणाला ध्येयभूत आहे त्याबद्दल

काँग्रेसमध्ये रेखीव व स्पष्ट विचारसरणीचा बराच अभाव दिसून येत होता. काहीं काँग्रेस-कार्यकर्त्यांना तर असे वाटत होते की सध्याची समाजरचना अथवा शासनसंस्था यांत फारसा फरक करण्याचे कारण नाही ब्रिटिश अथवा विदेशी लोक कामावरून दूर करून त्यांच्या जागी देशीछाप लोक बसवले की काम फत्ते.

जे कोणी अधिकारपदावर चढतील त्यांच्यावर चौऱ्या ढाळ्याच्या हेंच ज्यांचे महान् तत्त्व, त्या जातिवंत "जी-सरकार" वाल्यांना महत्त्व देण्याचे विशेष कारण नव्हते. परंतु प्रागतिक व प्रतिसहकारवादीसुद्धा ब्रिटिश सरकारची विचारसरणी पूर्णपणे मान्य करित असल्यामुळे त्यांच्याकडून सठीपणमासी होणाऱ्या टीकेचा सरकारवर रतिमात्र परिणाम होत नसे. काहीं झाले तरी सनदर्शरणाने वागण्याची मनोवृत्ति त्यांच्या हाडींमाशी खिळलेली असून कायदेभंगाचे त्यांना वावडे आहे, ही गोष्ट तर स्पष्टच दिसत होती. पण त्यांची मजल याहूनहि पुढे गेली आणि थोड्या-बहुत प्रमाणांत ते सरकारच्या गोटांत सामील झाले. सर्व तऱ्हेच्या नागरिक-स्वातंत्र्याची मुस्कटदाबो चालू असता हे लोक तऱ्स्थ किंवाहुना भेदरलेल्या प्रेक्षका-प्रमाणे मुकाटपणे पाहत राहिले होते. त्या वेळीं सरकारची दडपशाही केवळ कायदे-भंगापुरतीच मर्यादित राहिलेली नसून राजकीय व सार्वजनिक जीवनाची सर्वतोपरी गळचेपी चालली होती. परंतु या कृत्यांचा निषेध करणारा एकहि आवाज कोठे निघेल तर शपथ. जे अशा नागरिक-स्वातंत्र्यासाठी झगडावयाचे ते प्रत्यक्ष लढ्यांतच गुंतले होते. सरकारच्या अरेरावीला मान तुकावण्याचे त्यांनीं नाकारले म्हणून त्यांना तुरुंगवासहि पत्करावा लागला आणि बाकीच्या लोकांनीं पूर्ण शरणागतीचा मार्ग स्वीकारला. टीका करण्याचे धैर्य त्यांना होईना. जेव्हा कधी सौम्यशी टीका करण्यांत येई तेव्हा त्यांत अजीजीचा ध्वनिच अधिक असे व सरकारवर टीका करित असतां इकडे काँग्रेसचा व लडा चालवणाऱ्या लोकांचा तीव्र निषेध करण्याची संधीहि ते वायां दवडीत नसत.

नागरिक स्वातंत्र्याचे जतन व्हावे म्हणून पाश्चात्य देशांत प्रभावी लोकमत तयार झालेले आहे. नागरिक स्वातंत्र्यावर जरा कोठे पायबंद घालण्यांत आला तरी लोक चिडून विरोध करू लागतात. (सध्या अशा प्रकारची जागृति तिकडेसुद्धा विरळा झाली आहे.) स्वतः प्रत्यक्ष प्रतिकाराच्या अथवा चढाईच्या कार्यक्रमांत भाग घेणार नाहीत, पण जे भाषण व लेखनस्वातंत्र्य, संघ व सघटनास्वातंत्र्य, व्यक्ति-स्वातंत्र्य व मुद्रणस्वातंत्र्य यांसंबंधी दक्ष राहतील असे कित्येक लोक त्या देशांत आढळून येतात. मतप्रचाराचे कार्य अखंड चालू ठेवून नागरिक स्वातंत्र्यावर सरकार-कडून होणारे हल्ले थोपवून धरण्याचे कार्य त्यांच्याकडून होत असते. हिंदी प्रागतिक व ब्रिटिश प्रागतिक यांच्यामध्ये नांवावांचून दुसरें कसलेंच साम्य नाही. तथापि ब्रिटिश प्रागतिकांचीच परंपरा आपण चालवीत असतां अशी बढाई आमचे प्रागतिक बंधू मारीत असल्यामुळे या स्वातंत्र्यापहरणाला ते थोडा तरी बौद्धिक प्रतिकार

करतील अशी अपेक्षा होती; कारण सरकारच्या अरेरावीमुळे त्यांचो देखील मुस्कट-दाबी झालाच होती. परंतु त्यांनी कांहींच चमक दाखवली नाही. “तुमचें म्हणणें मला मुळींसुद्धां मान्य नाही पण तुमची बाजू पुढें मांडण्याचा तुम्हाला हक्क आहे व तो हक्क सुरक्षित रहावा म्हणून जिवांत जीव असेपर्यंत झगडल्यावांचून मी राहणार नाही ” हे व्हॉल्टेरचे शब्द उच्चारणें आमच्या प्रागतिकें बधूना शक्य झालें असतें का ?

त्यांच्या ह्या वर्तनावहल त्यांना दोष देणें कदाचित् योग्य होणार नाही. कारण लोकशाही व स्वातंत्र्य यांचे कैवारी म्हणून ते कधीहि पुढें सरसावलेले नाहीत. आणि परिस्थिति तर अशी प्राप्त झाली होती कीं चुकून माकून भलता सलता शब्द तोंडांतून निघण्याचा अवकाश, लागलीच सकट गुदरायचें. स्वातंत्र्याचे एके काळचे भोक्ते जे ब्रिटिश प्रागतिक व ब्रिटिश मजूर पक्षांतील नवे समाजवादी सभासद त्यांनीं हिंदुस्थानांतील दडपशाहीसबंधींचीं मतें अजमावून पाहणें मात्र अधिक योग्य ठरेल. हिंदुस्थानांतील प्रसंग दुःखद खरे, पण डोके अगदीं शांत ठेवून त्यांचें निरीक्षण करण्याची कला ह्या तत्त्ववेत्त्यांना साधली आहे. “शास्त्रशुद्ध दडपशाहीचा” (मॅचेस्टर गार्डीयनच्या बातमीदाराचे शब्द) होत असलेला विजय पाहून त्यांना आनंद झालेला स्पष्ट दिसत होता. इंग्लंडच्या राष्ट्रीय सरकारनें नुकताच राजद्रोहाचा एक कायदा पास केला आहे. त्यावर टीका करतांना प्रागतिक व मजूर-पक्षीय सभासदांनीं अनेक कारणें सांगितलीं. त्यांत ह्या कायद्यामुळें भाषणस्वातंत्र्यावर गदा येते व न्यायाधीशांना झडती वारंट काढण्याचा अधिकार प्राप्त होतो हीं कारणें सांगण्यांत आलीं. ही टीका वाचल्याबरोबर माझ्या डोळ्यांपुढें हिंदुस्थानचें चित्र उभें राहिलें. इंग्लंडातील राजद्रोहाच्या कायद्याहून शंभर पटींनीं कडक असे कायदे हिंदुस्थानांत आज अस्तित्वांत आहेत; पण इंग्लंडमध्ये स्वतःच्या डोळ्यांत कुसळ गेलें तरी सहन न करणारा ब्रिटिश माणूस हिंदुस्थानच्या डोळ्यांत मुसळ सारलें तरी कसा स्वस्थ चित्तानें पाहत राहतो याचें मला आश्चर्य वाटलें. आपल्या ऐहिक फायद्याला उपयुक्त अशीं नैतिक मूल्ये शोधून काढण्याची व आपलें साम्राज्य ज्यामुळें वाढीस लागलें त्या सर्व गोष्टी नीतीला धरूनच आहेत असें मानण्याची जी विलक्षण फायदेशीर लकव ब्रिटिश मनाला लागलेली आहे, ती पाहून मला नेहमींच आश्चर्य वाटतें. मुसोलिनी व हिटलर हे लोकशाहीच्या व स्वातंत्र्याच्या तत्वांचा खून पाडतात म्हणून त्यांच्यावर निःशकपणें व सात्त्विक सतापातिरेकानें टीकाख सोडतांना ब्रिटिश गृहस्थ मागेंपुढें पाहावयाचे नाहीत; पण त्याचबरोबर हिंदुस्थानांतील स्वातंत्र्याची गळचेपी करणें अत्यंत आवश्यक आहे असें म्हणतांना व आम्हीं खऱ्या निःस्वार्थ बुद्धीनें व उच्च नैतिक विचारांनीं प्रेरित होऊनच हें कठोर कर्म आचरीत आहोंत असं बोलून दाखवतांनाहि त्यांची जीभ कचरावयाची नाही.

हिंदुस्थानभर वणवा पसरत असतां व स्त्री-पुरुषांच्या अन्तःकरणाची दडप-

शाहीच्या कठोर निकषावर पारख होत असता तिकडे लंडनमध्ये सरकारचे मानस-पुत्र हिंदुस्थानसाठी राज्यघटना तयार करण्याच्या कामांत गहून गेले होते ! १९३२ साली तिसरी मंडलाकार परिषद् भरली. तिला जोडून असंख्य समित्याहि नेमण्यांत आल्या. तेव्हां सार्वजनिक कार्याबरोबर वैयक्तिक विलास उपभोगण्याची पर्वणीहि साधून घेतां आली तर पाहावी म्हणून मध्यवर्ती कायदेमंडळांतील सभासदांचे लांगूलचालन सुरू झालें. रयतेच्या पैशावर एक भलें मोठें प्रतिनिधीचें टोळकें मंडलाकार परिषदेसाठी लंडनला निघालें. नंतर १९३३ साली जॉइन्ट कमिटीच्या बैठकी सुरू झाल्यावर दिलदार सरकारचें साक्षीदारांना फुकट तिकिटें दिली. देशाची सेवा बजावण्यासाठी आतुर झालेल्या अनेक लोकांनी रयतेचा पैसा घेऊन पुन्हां एकवार समुद्रपर्यटनाचें दिव्य करून दाखविलें आणि असें सांगतात की अधिक प्रवाहखर्च मिळवा म्हणून कांहीं सेवातत्पर सद्गृहस्थांनी बरीच घासाघीसहि करून पाहिली !

हिंदुस्थानातील जनसमुदायाच्या चळवळीला घाबरलेले हे वरिष्ठ वर्गाचे प्रतिनिधी ब्रिटिश साम्राज्यवाद्यांच्या गोटाचा आश्रय करून लंडनला एकत्र जमावत यांत आश्चर्य वाटण्यासारखें कांहींच नाही. पण मायदेश जीवन-मरणाच्या लढ्यांत गवसला असतां कोणत्याहि हिंदुपुत्रानें असें वर्तन करावें ही गोष्ट आमच्या राष्ट्रीय मनोवृत्तीला मर्मभेदक वाटल्यावांचून कशी राहिल ? तथापि एका दृष्टीनें झालें तें ठीकच झालें असें आमच्यापैकीं पुष्कळ जणांना वाटलें; कारण प्रतिगामी गणंग प्रगतिपर समुदायापासून एकदांचे पाखडून वेगळे तरी निघतील अशी आमची समजूत झाली. (पण ती चुकीची होती असें आतां वाटत आहे.) ही चाळणी जनतेच्या शिक्षणाच्या कामी उपयुक्त ठरून सामाजिक प्रश्न सोडवावयाचे असतील आणि जनतेच्या उरावरचा बोजा दूर करावयाचा असेल तर पूर्ण स्वातंत्र्यावांचून अन्य मार्ग नाही ही गोष्टहि स्पष्ट होईल असा आमचा तर्क होता.

दैनंदिन जीवनांतच नव्हे तर नैतिक व मानसिक दृष्ट्याहि हिंदी जनता व उपरोक्त लोक यांच्यामध्ये महदंतर पडलें होतें. ज्या आन्तरिक प्रेरणांमुळे हिंदी जनता त्याग व कष्ट सहन करण्यास सिद्ध झाली होती त्या प्रेरणांची कल्पनाच त्यांना होईना. त्यांना एकच सत्य माहित होतें, तें म्हणजे ब्रिटिश साम्राज्यशाहीचें अधिराज्य. त्याचा यशस्वी प्रतिकार शक्य नाही, तेव्हां आनंदानें म्हणा, कण्हत-कुंथत म्हणा, त्याचा स्वीकार हा केलाच पाहिजे असें त्यांचें तर्कशास्त्र होते. जनतेच्या संमतीशिवाय खरी जीवत अशी राज्यघटना बनवणें अथवा हिंदुस्थानचा प्रश्न सोडवणें शक्य नाही ह्या गोष्टीची त्यांना मुळींच बूझ नसावी. १९१० सालच्या आयर्लंडच्या जॉइन्ट कॉन्फरन्ससंबंधी लिहितांना मि. जे. ए. स्पेंडर लिहितात की संकटाचा ऐन भर असतांना जे पुढारी राज्यघटना तयार करीत बसले होते त्यांचा प्रयत्न घर पेटलें असतां त्याचा विमा उतरवण्याच्या प्रयत्नाप्रमाणें होता ! १९१० सालच्या आयर्लंड-मधील आगीपेक्षां हिंदुस्थानांतील १९३२ आणि १९३३ सालची भाग किती तरी

पटींनी मोठी होती. आणि आतां आगीचे लोळ विझले असले तरी हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलालसेच्या निखाऱ्यांचा धगधगीतपणा किती तरी वेळ कायम राहणारच.

अधिकारीवर्गाची हिंसावृत्ति त्या वेळीं फारच चेकाळली. हें पूर्वपरंपरेला साजेसेच होतें. येथील ब्रिटिशांची राजवट म्हणजे पोलिशी कारभार. मुलकी अधिकारीसुद्धां परंप्रांत बळकावून बसलेल्या सैन्याच्या दृष्टीनें हिंदुस्थानकडे पाहतात. त्यांच्या सत्तेच्या पायाला खणती लागल्याबरोबर त्यांच्या हिंसा वृत्तीला चेंब चढला आणि बंगालमधील व इतर ठिकाणच्या दहशतवाद्यांच्या कृत्यामुळे सरकारला आपल्या झोटिंगशाहीचें समर्थन करतां येऊं लागलें. वटहुकुमामुळे व सरकारी धोरणामुळे अधिकारीवर्गाच्या हातीं एवढी सत्ता आली कीं हिंदुस्थानभर पोलिसांचा अनिर्बंध हुतूतू सुरू झाला

थोड्याबहुत प्रमाणांत हिंदुस्थानांतील सर्वच प्रांतांना दडपशाहीच्या या अग्निदिव्यांतून जावें लागलें; पण सरहद्द प्रांत व बंगाल यांच्या हालअपेष्टांना पारावार राहिला नाही. सरहद्द प्रांतांत लष्कराचा नेहमीच वरचष्मा असे व तेथील राज्यकारभारहि अर्धवट लष्करी स्वरूपाचा होता. लष्करी दृष्ट्या त्या टापूचें महत्त्व फार आहे. लाल डगलेऱ्यांच्या उद्योगामुळे सरकार अगदीं त्रासून गेलें व “शांतता प्रस्थापित करण्यासाठीं व बंडखोर खेड्यांना कष्टांत आणण्यासाठीं” प्रांतभर लष्करी तुकड्या फिरूं लागल्या. सत्त्वच्या संबंध खेड्यांवर दड लादण्याची प्रथा हिंदुस्थानभर जारी झाली होती. पोलिसांच्या हातीं अचाट सत्ता आल्यावर अतिरेकाला काय कमी? कायद्याच्या बंकायदेशीर वर्तनाची व व्यवस्थारक्षकांच्या धिंगाण्याची उदाहरणें त्या वेळीं पुष्कळच घडून आलीं.

बंगालमधील कांहीं ठिकाणची परिस्थिति तर विलक्षणच झाली होती. सर्व जनतेला (हिंदु जनतेला) आपली दुष्मन लेवून सरकारनें १२ ते २५ वयाच्या पुरुषांना व स्त्रियांना, मुलांना व मुलींना बरोबर निशाणीचीं तिकिटें बाळगण्यास भाग पाडलें, शेंकडों लोकांना हद्दपार अगर स्थानबद्ध करून टाकलें, अमुकच पोषाख वापरला पाहिजे अशी सक्ति झाली, शाळांवर नियंत्रण लादलें अथवा त्या अजिबात बंद करण्यांत आल्या, सायकली वापरण्यास मनाई झाली, जाण्यायेण्याची बर्दी पोलिस-चौकीवर द्यावी असा हुकुम सुटला; सूर्यास्ताचे कायदे, लष्करी भिरवणुकी, धाक देण्यासाठीं बसवलेले पोलिसांचे तळ, सामुदायिक दंड, एक ना दोन प्रकार. बेदा पडावा तशी मोठमोठ्या टापूंची अवस्था झाली होती. पॅरोलवर सुटलेल्या स्त्री-पुरुषांप्रमाणें तेथील रहिवाशांची स्थिति होती. त्यांच्यावर सरकारी वृतांची सक्त नजर असे. सरकारला खरोखरच इतका कडेकोट बंदोबस्त आवश्यक वाटत होता कीं काय तें मला कसें सांगतां येईल? तो आवश्यक नसेल तर रहिवाशांना छळण्याचा, त्यांचा अपमान करण्याचा व त्यांचें अपरिमित नुकसान केल्याचा महा-भयंकर गुन्हा सरकारनें केला असें म्हटलें पाहिजे. आणि जर इतकी दावी व मुसकबा

जनतेच्या तोंडीं घालणें अवश्य होत असेल, तर त्यावरून देखील ब्रिटिश सरकारच्या कारभाराची लायकी समजून येईलच.

तुरुंगांत टाकल्यानंतर देखील सरकारच्या आसुरी वृत्तीपासून लोकांची सुटका झाली नाही. राजबंधांची वर्गवारी म्हणजे केवळ नाटक होतें. वरच्या वर्गांत घातलेल्यांना केव्हां केव्हां अत्यंत त्रास होई. साध्या कैद्याहून राजकीय कैद्यांचें जीवन दुःखदायक करून टाकावयाचें असेंच धोरण सरकारनें ठरवून टाकलें असावें. तुरुंगाच्या इन्स्पेक्टर जनरलनें तर एक गुप्त आज्ञापत्रक काढून सत्याग्रही कैद्यांना "चांगले लंबे करा" अशी सूचना केली होती. तुरुंगांत फटक्यांची शिक्षा हा सर्वसामान्य प्रकार होऊन बसला. पार्लमेंटमध्ये २७ एप्रिल १९३३ रोजी दुय्यम भारत-मंत्र्यांनीं सांगितलें कीं, "१९३२ सालांत हिंदुस्थानांतील ५०० हून अधिक सत्याग्रह्यांना फटक्यांची शिक्षा देण्यांत आली, ही गोष्ट सर सॅम्युअल होअर यांना माहित आहे." तुरुंगांतील शिस्त मोडल्याबद्दल ज्या फटक्यांच्या शिक्षा झाल्या त्यांचा समावेश या आंकण्यांत झालेला आहे कीं नाही तें यावरून स्पष्ट होत नाही. १९३० च्या डिसेंबरांत फटक्यांच्या एक दोन फुटकळ शिक्षा झाल्या तेव्हां आम्हीं उपवास केला होता, त्याची आठवण १९३२ सालीं वारंवार होणाऱ्या फटक्यांच्या शिक्षेमुळें मला होऊं लागली. शिक्षेची बातमी ऐकिली कीं अंतःकरणांत मागच्याप्रमाणेच मुका दाह होत असे. पण शिक्षांचा निषेध करावा अथवा अन्नत्याग करावा असें माझ्या मनांत येईना. मन अगदीं हताश झालें होतें. पाशवी अत्याचार पाहून काहीं कालानें तें निर्ढावलें. कोणतीहि वाईट प्रथा बराच काळ चालू राहिली कीं जगाच्या ती अंगवळणी पडते, हेंच खरे.

आमच्या स्वयंसेवकांना अवघडांतलें अवघड काम देण्यांत येई—चक्की, घाणा बगरे. त्यांनीं सरकारची माफी मागावी या हेतूनें त्यांचें जीवन जितकें असह्य करतां येईल तितके करण्याची खबरदारी घेण्यांत येत होती.

तुरुंगांतील ह्या असत्या शिक्षा बहुधा तरुण लोकांच्याच वांट्याला येत. कारण जुलुम, जबरदस्ती व अपमान ते सहन करीत नसत. तेजस्वी व स्वाभिमानी, तडफदार व धाडसी अशीं तीं मुलें होतीं. इंग्लंडांतील पाठशालांत व विश्वविद्यालयांत हीं मुलें असतीं तर हरतऱ्हेचें प्रोत्साहन त्यांना मिळालें असते, त्यांचें कौतुक झालें असतें. पण येथे हिंदुस्थानांत त्यांच्या तारुष्यसुलभ ध्येयवादाला व स्वाभिमानाला कोणतें बक्षीस मिळणार ? बेडी, एकांतवास आणि फटकें.

तुरुंगांत पडलेल्या आमच्या भगिनींच्या नशिबी खडतर दिवस आले. त्यांपैकी बहुतेक मध्यम वर्गांतल्या असत्यामुळें सावलींतल्या आयुष्याची त्यांना संवय झालेली होती. आपल्या मतलबासाठीं पुरुषांनीं समाजांत रूढ केलेल्या यमनियमांपासून त्यांना जो काय त्रास होईल तेवढाच त्यांना ठरूक. स्वातंत्र्याच्या हाकेचा त्या दुह्जर्मी अर्थ लावीत. चळवळींत त्या इतक्या उत्साहानें व धडाडीनें भाग घेऊं

लागल्या त्याच्या मुळाशी घरगुती गुलामगिरीतून सुटका करून घेण्याची तीव्र इच्छा-देखील होतीच. ती कदाचित् अस्पष्ट असेल व अज्ञात असेल, एवढेच. फारच थोड्या ख्रिया वगळल्या, तर बाकीच्यांना सामान्य कैदीच समजण्यांत येई व अगदी हीन दर्जाच्या कैद्यांबरोबर दुर्धर परिस्थितीत त्यांची दावण बांधण्यांत येत असे. एकदां ख्रियांच्या कोठडीशेजारीं मला राहण्याचा प्रसंग आला. माझ्या व त्यांच्या कोठडीमध्ये फक्त एक उच भित तेवढी होती. पलीकडच्या कोठडीत सामान्य कैदी-बायकांतच कांहीं सत्याग्रही ख्रिया होत्या. त्यांच्यापैकी एका बाईच्या घरी एकदा मी पाहुणा म्हणून राहिलो होतो. मध्ये भित असली तरी रात्रीच्या वेळीं स्त्री वॉर्डरांची जी शिवीगाळ त्यांना सहन करावी लागत होती, ती ऐकून माझे मन व्यथित होऊन गेलें.

१९३० सालच्या व १९३२ सालच्या तुहंगातील वागणुकींत फेर पडलेला दिसून आला. अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक लहरी ह्याला कारणीभूत होत्या असें म्हणतां येणार नाही. सरकारचे धोरणच त्याला कारणीभूत झालें असावे. राजकीय कैद्यांची गोष्ट राहो, सामान्य कैद्यांच्या बाबतीत सुद्धा संयुक्त प्रांतातील तुहंगखतें माणुसकीच्या सर्वस्वी विरुद्ध असल्याबद्दल सगळीकडे ख्याति होती. यासंबंधीं एका मनोरंजक प्रसंगाची अगदीं शहाजोग हकीकत आम्हांला समजली ती अशी : एका सन्मान्य “सर”की वाल्यांनीं, आमच्यासारख्या बडखोर राजद्रोह्यानें नव्हे, एकदां आमची तुहंगांत भेट घेतली. त्यांनीं सांगितलें कीं, “कांहीं महिन्यांपूर्वीं मीं एका तुहंगाला भेट दिली होती. तुहंग पाहून झाल्यावर शेरेंबुकांत तेथील जेलरचा मी “शिस्तीचा चाहता पण सद्य अतःकरणाचा गृहस्थ” असा उल्लेख केला. “माझ्या सद्यतेविषयीं आपण कृपा करून कांहीं लिहू नका” असे जेलरनें मोठ्या काकुळतीनें मला विनविलें. पण मी त्याच्या म्हणण्याकडे लक्ष दिलें नाहीं. परिणाम काय झाला ठाऊक आहे ! लांब कोपऱ्यांतल्या एका तुहंगावर पाठवून त्याच्या सहृदयतेचें बक्षीस त्याला देण्यांत आलें.”

उलठ्या काळजाचा व कूर म्हणून ज्या जेलरची ख्याति असेल त्याला बढती मिळे, पदव्या मिळत. लांचखाऊपणा तर तुहंगांत नेहमींचाच होऊन बसला आहे. माझा व माझ्या मित्रांचा अनुभव तर असा आहे कीं, कडक शिस्तीचा रूबाब करणारे अधिकारी सर्वांत अधिक लांचखाऊ असतात.

तुहंगांत असो कीं तुहंगाबाहेर असो, मी मोठा भाग्यवान. माझी लायकी असो नसो, मला भेटणारा प्रत्येक माणूस मला सौजन्यानें व आदरानें वागवीत असतो. परंतु एका प्रसंगामुळे मात्र माझ्या आप्तेष्टांच्या व माझ्या मनाला फार खेद झाला. माझ्या मेहुण्याला भेटण्यासाठीं माझी आई, कमला व इंदिरा, अलाहाबाद जिल्ह्याच्या तुहंगांत गेल्या होत्या. त्यांचा कांहीं अपराध नसतां तेथील जेलरनें त्यांचा अपमान केला व त्यांना तुहंगाच्या बाहेर काढून लावले. ही बातमी ऐकून मला फार बाईट

वाटलें. झालेल्या प्रकारासंबंधी प्रांतिक सरकारने जी वृत्ति प्रकट केली ती तर फारच आश्चर्यकारक होती. जेलरकडून पाणउतारा करून घेण्याचा प्रसंग आईवर येऊं नये म्हणून भेट घेणेच वर्ज्य करावें असा मी निश्चय केला आणि डेहराडून येथें असतांना जवळ जवळ सात महिन्यांत मी एकदांसुद्धां कोणाला भेटलों नाहीं.

भावतरंग

बरेलीच्या तुरुंगांत माझी व गोविंद वल्लभ पत यांची डेहराडून जेलकडे रवानगी झाली. लोकांची गर्दी वगैरे टाळण्याकरितां आम्हांला बरेली येथें गाडीत न बसवतां ५० मैलांवरील आडस्टेशनवर नेण्यांत आले. रात्रीच्या वेळीं आम्हांस गुप्तपणें मोटरींतून स्टेशनवर पोचतें करण्यांत आलें. पुष्कळ महिन्यांच्या एकांत-वासानंतर रात्रीच्या थड वेळीं ती मोटरींतील सहूल फारच आल्हाददायक वाटली.

बरेली तुरुंगांतून निघतांना घडलेल्या एका लहानशा प्रसंगाची आठवण अद्यापि ताजी राहिली आहे. बरेलीचे पोलिस सुपरिंटेंडेंट त्या वेळीं तेथें हजर होते. ते जातीनें इंग्रज होते. मी मोटरींत बसत असतां त्यांनीं माझ्या हातीं एक भेन्डोळें दिलें आणि “ जुनी सचित्र जर्मन मासिकें आहेत हीं. तुम्ही जर्मन शिकतां असें कळल्या-वरून हीं मीं तुमच्यासाठीं आणलीं आहेत. ” असें त्यांनीं सांगितलें. ह्यापूर्वीं आमची भेट कधींहि झाली नव्हती व त्यानंतरहि ते मला कधीं भेटले नाहींत. त्यांचें नांवसुद्धां मला माहीत नाहीं; पण हें स्वयंस्कृत सौजन्य व हा मित्रभाव पाहून मला त्यांच्याबद्दल फार कृतज्ञता वाटूं लागली.

मोटर चालू असतां इंग्रज व हिंदी लोक, शास्ते व शासित, अधिकारी व जनता यांचे सबध कशा प्रकारचे आहेत ह्यासंबंधीचे विचार माझ्या मनांत घोळू लागले. या दोन गटांत केवढें मोठें अंतर! त्यांच्या मनांत परस्परांबद्दल केवढा मोठा गैरविश्वास व द्वेष! परंतु ह्या अविश्वासापेक्षां व द्वेषापेक्षां त्यांचें एकमेकाविषयींचें अज्ञानच फार दाट आहे, त्यामुळें परस्पर एकमेकांबद्दल साशंक असतात, व दोन्ही बाजू आपला बचाव करण्याच्या कामीं चूर होऊन राहतात दुसऱ्या गटांतील माणसें तुसडीं, मनुष्यद्वेषी आहेत असें प्रत्येकाला वाटत राहते. विरुद्ध गटाच्या अंतःकरणांत शिष्टाचार व सदयता यांचें वास्तव्य असेल अशी कल्पनाच त्यांच्या मनाला शिवत नाहीं. देशाचे राज्यकर्ते असल्यामुळें व हातीं अपरिमित अधिकार एकत्रित झाल्यामुळें त्यांच्याभोंवतीं स्वार्थसाधु लोकांचा व नोकरीवाल्या लोकांचा प्रचंड घोळका जमतो व त्यांच्यावरूनच हिंदुस्थानांतील इतर लोकांविषयीं ते अदाज करीत असतात. आणि हिंदी इसमालादेखील यंत्राप्रमाणें अधिकाराचें काम बजावणारे व आपल्या स्वार्थाचें रक्षण मानी कुत्र्याप्रमाणें करणारे इंग्रज अधिकारीच दृष्टीस पडत असतात. परंतु व्यक्ति म्हणून व्यवहार करणाऱ्या माणसाचें वर्तन,

व नोकरशाहीतील घटक म्हणून अधिकाऱ्यांचे काम करतांना दिसून येणारे त्याच माणसाचे वर्तन ह्यांत केवढे महदंतर असते. 'हुःशार' म्हटल्याबरोबर ताठ उभा राहणारा सैनिक यंत्राप्रमाणे बनलेला असतो. त्याच्या मानवी वृत्ति नष्ट होतात व त्याचे ज्यांनी काहीही वांकडे केलेले नाही अशा निरपराधी व निःशस्त्र लोकांना तो खुशाल गोळ्या घालतो. माझ्या मनांत विचार आला की, पोलिस अधिकाऱ्याच्या बाबतीत सुद्धा असेच नाही का घडत? एकाच्या माणसाशी निर्दयपणे वागण्याची वेळ आली तर त्याच्या मनाची चलविचल उडेल; पण तोच उद्यां निरपराधी लोकांवर लाठीहल्ला चढविण्याचा हुकुम देण्यास मार्गेंपुढे पाहणार नाही. त्या वेळी तो व्यक्ति म्हणून विचार करणार नाही आणि ज्या जमावावर तो लाठीहल्ला चढवतो अथवा गोळ्या झाडतो, त्यालाहि तो व्यक्तींचा समुदाय असे मानीत नाही.

दुसऱ्या वाजूचा, समुदाय अथवा जमाव म्हणून आपण विचार करू लागलो की त्याचे मानवां स्वरूप जणू काही आपल्या डोळ्यांना दिसेनासे होते. प्रेम, द्वेष आदिकरून मनोभावनांनी संपन्न अशी माणसेच त्या जमावांत आहेत या गोष्टीचे भानच आपणांस राहत नाही. सर्वसामान्य इंग्रज गृहस्थाला त्याचे प्रांजल मत विचारले तर तो असे सांगेल की, काही चांगली हिंदी माणसे माझ्या माहितीची आहेत, पण ती अपवादभूत. एकदर हिंदी लोक घेतले तर ते कोणालाहि तिटकारा वाटेल असेच असतात. आणि सर्वसामान्य हिंदी माणूस म्हणेल की, माझ्या माहितीचे काही इंग्रज लोक मोठे नेकदार आहेत; पण ते सोडले तर उरलेले सर्व इंग्रज म्हणजे नुसते बेमुर्वतखोर पशू आहेत, त्यांचे नांवसुद्धा काढू नका. प्रत्येक माणूस आपल्या परिचयाच्या व्यक्तीवरून दुसऱ्या गटांतील व्यक्तीसंबंधी अनुमाने न बांधितां ज्यांच्यासबधी त्याला फारसे, किंबहुना मुर्खीच ज्ञान नाही त्यांच्यावरूनच सर्व गटाविषयी अनुमाने करीत असतो, हा चमत्कार नव्हे काय ?

सुदैवाने माझे देशबांधव व इंग्रज लोक हे दोघेहि मला सौजन्याने वागवीत आले आहेत माझे जेलर आणि मला कैद करून इकडून तिकडे नेतांना माझ्याबरोबर येणारे पोलिस या सर्वांनीच माझ्याशी गोडीगुलाबीचे वर्तन ठेविलेले आहे. ह्या सौम्य वृत्तीमुळे मला तुरुंगातील जीवनाचा कठोरपणा बराचसा कमी भासत असे. माझ्या देशबांधवांनी मला चांगले वागवावे ह्यांत आश्चर्य नाही; कारण मी थोडीशी लोकप्रियता व प्रसिद्धि संपादन केलेली आहे. इंग्रज मनुष्यसुद्धा मला दहा जणां-सारखाच एक अकरावा माणूस असे न मानतां एक विशिष्ट व्यक्ति म्हणून वागवीत असतो. मी इंग्लंडमध्ये शिक्षण घेतले आहे व विशेषतः मी एका प्रख्यात इंग्रजी शाळेचा विद्यार्थी होतो त्यामुळे त्यांना मजबहूल आपलेपणा वाटत असावा. "आपल्याच-प्रमाणे हा देखील एक थोडाफार सुसंस्कृत मनुष्यप्राणी आहे, मग त्याचे सार्वजनिक कार्य किती कां विपरीत असेना," असा विचार त्यांच्या मनांत येत असावा. माझ्या

सहकाऱ्यांना मिळणारी वागवणूक व मला मिळणारी वागवणूक यांतील फरक पाहून पुष्कळ वेळां माझ्या मनाचा गोंधळ उडून जाई व मला शरर्मिधें वाटूं लागे.

या सवलती मला मिळत असल्या तरी तुहंग तो त्रुंगच. तेथील वातावरण कधीं कधीं असह्य होत असे. क्रौर्य, अधमपणा, असत्वाचरण वगैरे नीच श्रुतींनीं तेथील वातावरण गजबजून गेलेलें असे. लाळघोटेपणा अगर शिवीगाळ ह्यांपैकीं एक कोणचें तरी तेथें चालू असावयाचेंच. भावनाशील मनाची तेथें एकसारखी ओढाताण होत राही. लहानसहान प्रसंगावरून देखील एकाद्याचें चित्त अस्वस्थ व्हावे. पत्रांत अनिष्ट मजकूर असावा अथवा वर्तमानपत्रांत एकादी बातमी वाचावयास मिळावी आणि अंतःकरण चिंता अथवा सताप ह्यांनीं व्याकुळ होऊन जावें. तुहंगाच्या बाहेर कामामुळें मन व्यापृत राहतें व त्यामुळें शरीराचा व मनाचा तोल सांवरण्यास मदत होते. पण तुहंगामध्यें बाटलींत घालून वर वूच बसवल्याप्रमाणें माणसाची अवस्था होत असते. मनाला साहजिकच एककल्लीपणा व दृष्टीला विकृतपणा येतो. तुहंगामध्यें आजारपण आलें म्हणजे तर असा त्रास होतो कीं पुसतां सोय नाही.

तरी पण हें आयुष्यदेखील माझ्या अंगवळणीं पडूं लागलें. व्यायाम व अभ्यास यांच्या साहाय्यानें माझें प्रकृतिस्वास्थ्य व मनःस्वास्थ्य मी कायम ठेवीत होतो. तुहंगांत व्यायाम व अभ्यास यांची अत्यंत आवश्यकता आहे. त्यावांचून माणसाची धडगत नाही. मी अगदीं टीपवद असें वेळापत्रक ठेविलें होतें व टापटिपीची संवय कायम राहावी म्हणून मी शक्य तेवढा नित्याप्रमाणेंच वर्तनक्रम आंखला होता. रोजची दाढी मीं चुकवली नाही. ही क्षुळक गोष्ट नमूद करण्याचें कारण असें कीं इतर लोक तुहंगामध्यें दाढीच्या बाबतींत व इतर बाबतींतहि चालढकल करीत. सर्व दिवसभर सपाटन काम केलें कीं संध्याकाळीं शरीर अगदीं थकून जाई, पण मन मात्र आनंदित राहत असे. शरीर थकलेलें असलें म्हणजे केव्हांच ढोळ्या लागून जाई तें कळतहि नसे.

याप्रमाणें दिवसामागून दिवस, आठवडे, महिने लोटले. कधीं कधीं महिना असा कटाळवाणा होई कीं तो सपतां संपत नसे. केव्हां केव्हां माझेंच मन इतकें विटून आंवून जाई कीं, प्रत्येक माणसाचा व प्रत्येक गोष्टीचा मला राग येऊ लागे. तुहंगांतील माझे सहकारी, जेलचे अधिकारी, बाहेरचे लोक, ब्रिटिश साम्राज्य, या सर्वांवरच मी चिडून जात असें. (अर्थात् ब्रिटिश साम्राज्यावरील माझा राग कायमचाच होता.) आणि मला जर कोणाचा सर्वांत अधिक राग येत असेल तर तो स्वतःचाच. मनाला सर्व बाजूंनीं कळा लागल्या आहेत असा भास होई. या मनस्तापांतून माझी थोड्याच वेळांत सुटका होत होती, हें सुदैव म्हणावयाचें.

भेटीचा दिवस म्हणजे तुहंगांत सणासारखा वाटे. कैदी त्या दिवसाची किती उत्सुकतेनें वाट पाहत बसतो. बिचारा एकेक दिवस मोजीत राहतोः पण

भेटीची गडबड एकदां संपली की, प्रतिक्रिया सुरू होते. सगळीकडे शून्यता व एकाकीपणा कोंदटला आहे असें वाटू लागतें. कांहीं तरी वाईट बातमी भेटीच्या वेळीं कानीं आली अथवा दुसऱ्या कांहीं कारणामुळे भेट बरोबर जमली नाही की माझ्या मनाची तगमग होत राही. भेटीच्या वेळीं तुरुगावरील अधिकारी नेहमीच हजर राहत, पण बरेलीला असतांना दोन तीन वेळां असें घडलें की, कागद-पेन्सिल घेऊन एक गुप्त पोलिसहि तेथें बसू लागला. संभाषणांतील शब्दन् शब्द तो टिपून घेत असे. मला त्या प्रकाराची फार चीड येई. त्यामुळे बरेली तुरुगांतील भेटीचें खोबरें होत असे.

पुढें माझ्या आईचा व बहिणीचा अपमान झाल्याकारणानें मी भेट घेण्याचेच सोडून दिलें. नंतर सात महिन्यांनीं भेटी पुनः सुरू होऊन माझे भातेष्ट जेव्हां मला भेटण्यासाठीं आले तेव्हां माझा आनंद गगनांत मावेना. माझ्या बहिणीचीं लहान लहान मुलेहि मला भेटण्यासाठीं आली होती. त्यांपैकीं एकांनें नेहमींप्रमाणें माझ्या खांद्यावर चढण्याचा हट धरला, तेव्हां मात्र मला माझा भावनावेग आवरेना. सात महिन्यांच्या तळमळीनंतर कौटुंबिक वात्सल्याचा जिव्हाळ मला प्राप्त होत असल्यामुळे भावनातिरेकानें माझे मन विरघळून गेलें.

भेटी बंद झाल्या होत्या. तेव्हां दर पधरवड्यानें घराकडून अथवा तुरुंगांतील बहिणीकडून येणाऱ्या पत्राच्या वाटेकडे मी डोळे लावून बसत असें. त्या वेळीं पत्रें इतकीं मोलाचीं वाटत कीं वा ! ठरलेल्या दिवशीं पत्र आलें नाहीं तर मन वैतागून जाई; पण पत्र एकदां हातीं पडलें कीं मग मात्र तें एकदम उघडण्याचा धीर होत नसे. निश्चित सुखाचा ठेवा आतां हातीं पडलेला आहे, तेव्हां त्याचा यथावकाश उपभोग घ्यावा अशा विचारानें रमत गमत मी तें पत्र हातांतल्या हातांत चाळवीत बसावयाचा. कदाचित् आपल्या मनाला त्रास होईल अशी एखादी अप्रिय बातमी अथवा एकादा उल्लेख तर त्यांत नसेल ना अशी पापशकाहि माझ्या मनांत डोकावल्यावांचून राहत नसे. पत्र वाचावयाचें आणि पत्र लिहावयाचे म्हटले कीं तुरुंगांतील एकमागीं शांत जीवनांत केवढी खळबळ उडून जाई. मन भावना-तरल होऊन एक दोन दिवसपर्यंत सैरावैरा भटकत राही. त्यामुळे रोजच्या कामावर चित्त एकाग्र करणें दुरापास्त होत असे.

नैनी व बरेलीच्या तुरुगांत माझ्याबरोबर पुष्कळ सहकारी होते. डेहराडून येथे सुरुवातीला गोविंद वल्लभ पत, काशीपूरचे कुंवर आनदसिंग व मी असे तिघे-जण होतो. १९३३ च्या जानेवारीत माझे सर्व सहकारी सुटले तेव्हांपासून तो ऑगस्टअखेर माझी सुटका होईपर्यंत जवळ जवळ आठ महिने मला एकट्यालाच तेथें राहावें लागलें. हा सर्व काळ मोठा रूक्ष असा गेला. गांठीभेटी पुनः सुरू झाल्यावर जिवाला थोडासा विरगुळा भिळाला. मला वाटतें माझ्यावर खास

मेहेरबानी म्हणून बाहेरून तार्जी फुलें व चारदोन फोटो खोलींत ठेवण्याची मला परवानगी देण्यांत आली होती. कारण सामान्यतः फुलें व चित्रे ठेवण्याची परवानगी जेलमध्ये मिळत नाही. आपली कोठडी सजविण्याचा कोणी प्रयत्न केल्यास अधिकारी जरा करड्या नजरेनेच पाहूं लागतात. एकदां माझ्या मित्रानें आपली केशप्रसाधनाची साधनें जरा विशेष रीतीनें रचून ठेविलीं म्हणून तुहंगाच्या सुपरिंटेंडेंटनें हरकत घेतल्याचें मला स्मरतें. आपली खोली अशा रीतीनें शृंगारणें योग्य नव्हे अशी समज त्याला देण्यांत आली. खोली शृंगारण्याचीं साधनें कोणतीं होतीं म्हणाल, तर दांतांचा ब्रश, पेस्ट, फाउटन पेनचीं शाई, तेलाची बाटली, कगवा, केंसांचा ब्रश व असल्याच एक दोन इतर किरकोळ गोष्टी !

तुहंगांत असलें म्हणजे मनुष्याला बारीकसारीक गोष्टींचें महत्त्व समजून येतें व बाहेरच्या जगांत ज्या चिजा आपण केराच्या टोपलींत फेकून देऊ, त्या तुहंगांत माणूस मोठ्या आस्थेनें जवळ बाळगून ठेवतो. मालकी सांगण्यासारखी व जतन करण्यासारखी चीजवस्तु जवळ नसली तरी देखील मनांतली मालकीहक्काची भावना कांहीं नष्ट होत नाही.

कधी कधी जीवनांतली सुखोपभोगांसाठीं शरीर तृषार्त होतें. शारीरिक सुख मिळवें, भोंवतीं रम्य वातावरण असावें, मित्रमंडळींचा सहवास घडावा, चमकदार संभाषणाची माधुरी चाखावी, मुलाबाळांबरोबर खेळांत दग व्हावे इत्यादि इत्यादि.....वर्तमानपत्रांतली एकादे चित्र पाहून अगर एकादा परिच्छेद वाचून तरुणपणच्या निष्काळजी जीवनाचे दृश्य डोळ्यांपुढें उभें राही व मन पुनःपुनः घराकडे धांव घेऊ लागे. अशा वेळीं सर्व दिवस मन अस्वस्थ होऊन जाई.

दररोज थोडेंसे सूत कांतण्याचा मीं क्रम ठेवला होता. मानसिक श्रम फार झाले म्हणजे अशा तऱ्हेच्या हस्तव्यवसायामुळें मनाला आराम मिळतो. परंतु लेखन व वाचन हाच माझा मुख्य उद्योग होता. निर्बंधाच्या चाळणींतून मला हवीं तीं सर्वच पुस्तकें सुटत नसत. पुस्तकावरील मथळा जरा भयंकर व राजद्रोही स्वरूपाचा आहे अशी अधिकाऱ्यांची समजूत झाल्यामुळें स्पॅंग्लरचें “ पाश्चात्य देशांचा ऱ्हास ” हें पुस्तक मला मिळालें नाहीं. तथापि एकदरीत बरीच पुस्तकें माझ्या संग्रहाला असत; तेव्हा मला तक्रार करण्यास जागा नाहीं. माझ्या सहकाऱ्यांना मात्र तात्कालिक विषयावरील पुस्तकें मिळणें दुरापास्त होत असे. बनारस तुहंगांत राज्यघटनेच्या सरकारी शुभ्र-पत्रिकेलाहि मज्जाव करण्यांत आला. धार्मिक पुस्तकें व कादंबऱ्या मात्र ब्रिटिश अधिकारी अगदीं खुषीनें आंत येऊ देत असत. ब्रिटिश सरकारचें धर्मविषयक पराकाष्ठेचें प्रेम व सर्व धर्मांबद्दल त्यांच्याकडून दाखविण्यांत येणारी सहिष्णुता पाहिली कीं मनाला मोठा अचंबा वाटतो.

ज्या देशांत अगदीं सामान्य अशा नागरिक हक्कांच्या गळ्याला नख लागलेले आहे तेथें कैद्यांच्या हक्कांबद्दल शब्द उच्चारणें हा अप्रयोजकपणाच ठरेल. तरीदेखील

ही एक विचार करण्यासारखी बाब आहे. न्यायासनासमोर एकादा इसम अपराधी ठरला म्हणजे त्याच्या देहाबरोबर त्याच्या मनालाहि कारागृहवास घडावा हें योग्य आहे काय ? कैद्यांचीं मनं स्वतंत्र कां राहूं नयेत ? माझे हे प्रश्न ऐकून तुरंगातील अधिकारी चकितच होतील हें मी जाणून आहे. कारण नवे विचार ग्रहण करण्याची अथवा बराच काळपर्यंत विचार करण्याची शक्ति त्यांच्या अर्गी उरलेली नाही. वाङ्मयावर निर्बंध पडल्यामुळे आधुनिक वाङ्मयाच्या व प्रगतिपर नियतकालिकांच्या व वृत्तपत्रांच्या सहवासाला आम्हीसुद्धा आंचवलों होतो सामान्य कैद्याला तर आणखी किती तरी निर्बंध सहन करावे लागतात. त्यामुळे जी थोडीबहुत पुस्तके व वृत्तपत्रे बाहेर उघडपणे विकतां येतात अगर् वाचतां येतात त्यांचाहि प्रवेश तुरंगांत होत नाही.

काही दिवसांपूर्वी नेमके हेच प्रश्न न्यूयॉर्कमधील प्रसेड्ड सिंगसिंग तुरंगाच्या बाबतींत उपस्थित झाले होते. त्या तुरंगांत कम्युनिस्ट वाङ्मय आणण्याची मनाई असे. अमेरिकेंतील वरिष्ठ वर्गांत कम्युनिझमच्या विरुद्ध अत्यंत तीव्र असा वैरभाव जागृत असतां हि कम्युनिस्ट वृत्तपत्रें व मासिकें यांच्यासकट कोणतेहि पुस्तक तुरंगांतील कैद्यांना मागवतां यावें या गोष्टीला तुरंगावरील अधिकाऱ्यांनीं मान्यता दिली. फक्त व्यंगचित्रें मात्र आपण आंत येऊ देणार नाही असें तेथील मुख्य अधिकाऱ्यानें सांगितलें. कारण, वाङ्मयापेक्षां व्यंगचित्रामुळेच लोकांचीं मनं अधिक भडकतात, असें त्याचे म्हणणें होतें.

हिंदुस्थानांतील बहुसंख्य कैद्यांना जेथे वृत्तपत्रें अथवा लेखनाचें साहित्य यांपैकी काहींच मिळत नाही तेथें मानसिक स्वातंत्र्याचा प्रश्न देखील उपस्थित करणे वेडगळपणाचें आहे. येथें तक्रार करावयाची आहे ती मर्यादित नियंत्रणाविरुद्ध नसून अजिबात बंदीविरुद्ध करावयाची आहे. अ वर्गाच्या (बगालमधील १ वर्गाच्या) कैद्यांना लेखनसाहित्य तेवढे हक्कानें मिळतें ! त्यांच्यापैकीं सुद्धां सगळ्यांना दैनिक वृत्तपत्रें मिळत नाहीतच. व व क वर्गाच्या साध्या व राजकीय कैद्यांनीं बरोबर लेखनसाहित्य बाळगूं नये असा कायदा आहे. ब वर्गाला मेहेरनजर म्हणून तें देण्यांत येतें, पण तें हवें तेव्हां काढूनहि नेतां येते. अ वर्गाचे कैदी हजारांत एक या प्रमाणांत असतील, तेव्हां कैद्यांचा विचार करतांना अ वर्गाला मिळणारे हक्क लक्षांत घेण्याचें कारण नाही. तथापि हिंदुस्थानांतील अवर्गीय कैद्यांना देखील सुधारलेल्या देशांतील सामान्य कैद्यापेक्षांहि कमी हक्क आहेत ही गोष्ट विसरून चालणार नाही.

बाकीच्या हजारांतील ९९९ कैद्यांना एका वेळीं तीनपर्यंत पुस्तके जवळ बाळगण्याची मुभा देण्यांत येते. पण परिस्थिति अशी आहे कीं त्यांना या सवलतीचा फायदाच घेतां येत नाही. स्वतंत्र लेखन करणें अथवा वाचनांत आलेल्या पुस्तकांचें टिपण करणें हेंहि फार भयंकर समजलें जातें. मानसिक विकासाची ही जी जाणून बुजून गळचेपी करण्यांत येते ती विचित्र असली, तरी तुरुंग खात्याची मनोवृत्ति उघडी करून दाखवण्यास पुरेशी आहे. कैद्याला सुधारून त्याला नागरिक बनवावयाचा

असेल तर त्याच्या मनाला गोजारून ते दुसऱ्या मार्गाकडे वळविलें पाहिजे व त्याला साक्षर करून कोणता तरी उद्योगधंदा त्याला शिकविला पाहिजे. पण ही दृष्टि हिंदुस्थानांतील तुरुगाधिकाऱ्यांना मान्य होत नसावी. नुकतीच तुहंगांतील मुलांना व तरुणांना लिहिणेवाचणे शिकविण्यास सुरुवात करण्यांत आली आहे; पण त्यासाठी नेमलेले शिक्षक स्वतःच नालायक असतात ! शिक्षकांची नालायकी झांकावी यासाठी केंद्यांना शिक्षणाची आवडच नाही असा एक आरोप करण्यांत येतो. पण माझा स्वतःचा अनुभव याच्या अगदी उलट आहे. माझ्याकडे कांहीं शिकावे म्हणून जे लोक आले त्यांच्यापैकी पुष्कळांना शिक्षणाविषयी खरीखुरी आंच होती; ते खूप मेहनत करीत. आश्चर्याची गोष्ट अशी की केव्हां केव्हां मध्यरात्री उठून पाहावे तों बराकींतल्या मिणमिण दिव्याच्या उजेडात उद्यांचे धडे तयार करीत बसलेले एकदोन कैदी दृष्टीला पडत !

वाचनांत माझा वेळ जात असे तें सांगितलेंच. एका विषयाचे वाचन सपलें की दुसरा विषय घ्यावा असे चाललें होतें. पण विषय बहुधा “ जाडेच ” असत. कादंबऱ्यांमुळे मन सुस्त होत जातें म्हणून त्या मी फरसा वाचीत नसे. वाचनाचा कंटाळा आला की लेखणी उचलायची. माझ्या मुलीला मी जी इतिहासविषयक पत्रे लिहिली तीं मला तब्बल दोन वर्षे पुरली; त्यांच्या योगानें माझें मनहि चांगलें तल्लख राहिलें. तीं लिहीत असता मी गतकालांतच वावरत आहे असें वादन तुरुगांतील परिस्थितीचा विसर पडत असे.

ह्यूएन्सांग, मार्कोपोलो, आणि इब्न बतूता वगैरे पुराप्या प्रवाशांचे इतिहास आणि मध्य आशियाचा प्रवास करणारा स्वेन हेडिन व तिबेटमध्ये अनेक साहसांशी झुजणारा रोरिश वगैरे आधुनिक प्रवाशांचीं वर्णनें नेहमीच वाचावीशी वाटत. चित्रांची पुस्तके व त्यांतल्या त्यांत पर्वतांच्या, हिमनद्यांच्या व वाळवंटांच्या चित्रांची पुस्तके दूर करवत नसत. विस्तृत प्रदेश, अफाट महासागर व गगनभेदी पर्वत ह्यांच्या दर्शनासाठी तुरुगांत दृष्टि तहानेलेली असल्यामुळे अशा चित्रसंग्रहांची महती विशेषच वाटे. मॉट व्लांक, आल्स व हिमालय यांची सुंदर चित्रे असलेला एक संग्रह मजजवळ होता. माझ्या कोठडीतील वातावरण ११५ डिग्रीपर्यंत पोचलें अथवा त्याच्याहि वर गेले की मी तो संग्रह उघडून हिमनद्यांच्या चित्रांकडे पाहत बसत असे. नकाशासंग्रहामुळे मनांत विचारचक्र सुरू होई. आपण पाहिलेल्या स्थळांच्या स्मृति व जाऊ म्हणत होतो त्या स्थळांचीं स्वप्ने मनांत रंगू लागत व पूर्वपरिचित ठिकाणी पुनः जावे आणि ठिपक्यांनी दर्शविलेल्या नगरांचे, काळ्या रेषांनी दर्शविलेल्या पर्वतांचे, व निळ्या रंगाने दर्शविलेल्या महासागरांचे दर्शन घेऊन, जगातील रम्य स्थळांचा आनंद लुटावा आणि बदलत्या मानवी समाजांतील झगड्यांचे व कलहांचे निरीक्षण करावे, यासाठी जीवाची तळमळ सुरू होई; जाणि या तळमळीचा जोर वाढून गळा दाटून आला की नकाशासंग्रह बाजूला सारून पुनः माझ्या ओळखीच्या तटाच्या भिंताडाकडे पाहत निस्थ दैनिक कार्यक्रमाला मी प्रारंभ करीत असे.



तुरुंगामधील पशुपक्षी

डेहराडूनच्या तुरुंगांतील माझ्या लहानशा कोठडीत मी तब्बल साडेचौदा महिने घालविल्यावर मी जणू कांहीं त्या खोलीचा दगडानुळवटासारखा एक भागच होऊन गेलों आहे असे मला वाटू लागलें. चुना दिलेल्या भिंतीवरच्या खांचखळम्यांच्या, जमिनीवरच्या व वाळवीने किडलेल्या छपरांतील वाशांवरच्या एकूण एक खाणाखुणा माझ्या परिचयाच्या झाल्या होत्या. खोलीच्या बाहेर अगण होते, त्यांतील लहानसहान गवताचे पंदे अगर दगडधोडे दृष्टीला पडले तरी जुने मित्र भेटल्याप्रमाणें मला हर्ष होई. माझ्या खोलीतदेखील मी एकटा राहत नव्हतो. बऱ्याच गांधीलमाशांनी आपला संसार तेथें थाटलेला होता. वाशांच्या आड पुष्कळ पाली राहत, त्या सध्याकाळ झाली कीं भक्ष्य शोधण्यासाठीं बाहेर पडत. विचार व भावनांचे ठसे वस्तुजातावर उमटत असते तर त्या खोलीतील वातावरण अशा ठशांनीं भरून गेलें असते व त्या चिमकुल्या जागेतील प्रत्येक वस्तूवर ते पाहावयास सांपडले असते.

इतर तुरुंगांतून मला जास्त चांगल्या खोल्या मिळाल्या असल्या तरी डेहराडून येथें देण्यांत आलेली एक सवलत मला फार मोलाची वाटली. मुख्य तुरुंग फार लहान होता तेव्हां आम्हांला तुरुंगाच्या तटबंदीबाहेरच्या पण तुरुंगाच्या आवाराच्या आंत असलेल्या एका जुन्या कोठडीत ठेवण्यांत आलें होतें. कोठडी सुद्धां इतक लहान होती कीं हिंडणे, फिरणें तेथे शक्यच नव्हतें. म्हणून सकाळ-संध्याकाळ बाहेर जाऊन दारापुढील सुमारें शंभर यार्डांच्या पटींत फिरण्याची मोकळीक आम्हांला मिळाली. तेथून डोंगर, शेते व दूर अतरावरचा एक सार्वजनिक रस्ता वगैरे दृष्टीस पडत. ही सवलत खास माझ्यासाठीं म्हणून देण्यांत आली असें नव्हे. डेहराडून तुरुंगांतील सर्वच अ व ब वर्गांतील कैद्यांना ती मिळत असे. तुरुंगाच्या बाहेरच्या आवारांतल्या दुसऱ्या एका इमारतींत युरोपियन कैद्यांची व्यवस्था होती. आमच्या इमारतीभोवती तटबंदी नसल्यामुळे आंतून डोंगराचें व बाह्य जगांतील व्यापाराचें दृश्य दिसत असे. दुसऱ्या इमारतींत ठेवण्यांत आलेल्या युरोपियन व इतर कैद्यांनाहि तुरुंगाच्या दारासमोर फिरण्याची मोकळीक होती.

बाहेरच्या वातावरणाला व देखाव्यांना मानसिक दृष्ट्या किती मोठे आहे याची बरोबर कल्पना तुरुंगाच्या उंच उंच भिंतीच्या आड बरेच दिवस धडकून

पडलेल्या कैद्यालाच येणें शक्य आहे. मोकळ्या वातावरणांत फिरण्याची मला फार मौज वाटे. पाऊसकाळी पावसाच्या सरीवर सरी पडत राहत व घोटाभर पाण्यांत चालवें लागे तरी सुद्धा बाहेर जाण्याचा क्रम मी सोडला नाही. बाहेरची हवा कोणत्याहि स्थळी मिळाली असती तरी मी ती सोडली नसती: मग येथे तर काय जवळच उभ्या असलेल्या गगनचुंबी हिमालयाचे दृश्य दिसत होतें. तुरुंगातील कटाळवाण्या जीवनाचे मालिन्य त्याच्या दर्शनामुळे वरेंचसे झडून जाई. कित्येक दिवस मला भेटी मिळत नसत. कित्येक महिने मला एकट्यानें काढावे लागले. अशा वेळी मला प्रिय वाटणाऱ्या गिरिशिखराकडे पाहण्याची सवलत मिळाली हें सुदैवच म्हटलें पाहिजे माझ्या कोठडींतून पर्वतराजि दिसत नसली तरी तिच्या साक्षि याची जाणीव मनांत सतत जागत राही आणि वाटे कीं, जणूं कांहीं तिच्यांत व माझ्यांत जगाच्या डोळ्यांना न दिसणारा प्रेमभाव वाढत चालला आहे.

पश्यांचे ते अगणित धवे दूर कोठे उडाले !

एकाकी हा जल्द वळला, तोहि बाजूस चाले !

मी एकांतीं गिरिशिखर हे न्याहळीतों बसून,

अन्योन्याचा मजसि गिरिला ये कर्वाही न शीण ॥

ली टाई पो प्रमाणें पर्वतां रुडे पाहण्याचा मला कधीं कटाळा येत नसे असें म्हणतां येणार नाही. पण त्यांच्याकडे पाहत वसणें हा एक विलक्षण अनुभव होता: त्यांच्या साक्षिमुळें मला फार समाधान वाटत असे. कित्येक युगांच्या तपश्चर्येच्या ज्ञानानें साद्र व स्थिर झालेल्या दृष्टीनें ते नगाधिराज माझ्या क्षणाक्षणाला बदलणाऱ्या मनोविकाराकडे जरा हसून बघत आहेत व माझे तापदग्ध मन शांतवीत आहेत असा मला भास होई.

डेहराडून येथील वसतकाल फारच मुद्दर असतो व खालच्या प्रदेशांतल्यापेक्षां वराच अधिक काळ येथे त्याचे वास्तव्य होते. वनश्रीचीं हिरवीं वखें शिशिर ऋतूने हरण करून नेली होती. झाडें उघडीं वागडीं दिसत होती. तुरुगाच्या दारासमोर उभ्या असलेल्या चार प्रचंड पिंपळांचीं पानें सुद्धा बहुतेक सगळींच्या सगळीं गळून पडलीं याचें मला मोठें नवल वाटलें. खडबडीत व रुक्ष असे ते दिवस होते. पण वेसंत वातानें त्यांच्या अंगांत ऊब आली, नवजीवनाचा दिव्य सदेश त्यांच्या अणुरेणूं-पर्यंत जाऊन पोचला. पिंपळाच्या व इतर झाडांत एकाएकीं जणूं कांहीं सळसळ सुरू होऊन आतल्या आंत कांहीं गुप्त घडामोड चालू असावी तसें वातावरण त्यांच्या-सभोवार उत्पन्न झालें. थोड्याच दिवसांत आश्चर्य घडून येईल आणि जिकडे तिकडे इवलाले हिरवे कोंब डोकावू लागतील. किती मनोरम दृश्य आहे हें पाहतां पाहतां लक्षावधि पल्लवांच्या पताका उभारल्या जाऊन सूर्यप्रकाशांत तकाकूं लागतील, त्रायुलहरींबरोबर डोलूं लागतील. इतक्या थोडक्या अवधीत कोंबाचीं पानें व्हावीत हा केवढा चमत्कार आहे !

आंच्याची नवी पालवी तांबडसर असते ही गोष्ट माझ्या लक्षांत पूर्वी कधीच आला नव्हती. त्यांचा रक्तधूमर वर्ण, हिवाळ्यांत काश्मीरांतील टेकड्यांवर पसरणाऱ्या छटांप्रमाणें दिसतो. पण तो रंग फार वेळ टिकत नाही. लवकरच आंच्याची पानें हिरवी होतात.

पावसाळा सुरू झाला कीं उन्हाळ्याचा ताप धुवून निघाला असे वाटून आनंद होई. पण चांगल्या गोष्टीचा केव्हां केव्हां अतिरेकहि होतोच. डेहराडून हें वरुण राजाचे मोठे आवडते निवासस्थान आहे. सुरुवातीच्या पहिल्या पांचसहा आठव ज्योतच पन्नाम साठ उच पाऊस पडून जावयाचा बाहेर पावसाची मुसळधार सुरू झाली की त्या अरुद कोठरीत छपरातून गळणाऱ्या व खिडकींतून झपाटणाऱ्या पाण्याचा मारा चुकवात अगाची घडी करून बसून राहण्यांत कांहीं मौज वाटत नसे.

उद्दगडूनचे गरद व हमत कृतु मजेदार असत, आणि पाऊस नसेल तेव्हां हिवाळ्यातहि मौज वाटे. पण मेघगर्जना सुरू होऊन छपरावर पावसाच्या सरी तडतडू लागल्या आणि अगाला झोमगारे वारे भणभणू लागले की, सोईवार निवाऱ्याची जागा भिजवी, जरा ऊब मिळावी म्हणून मनाची तळमळ होऊं लागे. कधी कधी गारांचे वादळ झाले आणि बहुलाहून टपोऱ्या गारांचा छपरावरील पत्र्यांवर वर्षाव सुरू झाला म्हणजे अमा कानठळ्या बसवगारा आवाज होत असे की, तोफा सुटू लागल्याचा भास व्हावा !

मला एक दिवस विशेष आठवतो. त्या दिवशींची तारीख २४ डिसेंबर १९३२ ही होती. त्या दिवशीं वादळ झालें तें विरुक्षणच. पाऊस एकसारखा पडत होता. थडी मी म्हणत होता. तुरुगात त्या दिवसाइतका शारीरिक त्रास कधी झाल्याचे मला स्मरत नाही. पण सऱ्याकाळीं एकाएकी आकाश निवळलें व शजारच्या डोंगरटेकड्यांनी पांघरलेली पांढऱ्या शुभ्र हिमाची वाकळ पाहिल्या-बराबर माझी उद्विग्नता कोठच्या कोठें नार्हाशा झाली. दुसऱ्या दिवशीं-म्हणजे नाताळच्या दिवशी-हवा सुंदर पडली होता, व हिमाच्छादित पर्वतांचें दृश्य नयन-रम्य दिसत होतें.

नेहमींच व्यवसाय बंद असल्यामुळे निसर्गाच्या लीलाकडे आमचे लक्ष जाऊ लागले. आम्हाला आढळणाऱ्या प्राण्यांची व कोटकांचीहि आम्ही अधिक विचारपूस करू लागलो. बारकाईने निरीक्षण केल्यावर मला आढळून आले की तऱ्हेतऱ्हेचे कृमिकीटक माझ्या खोलींत व परड्यांत वावरत आहेत. मी एकाकीपणाबद्दल तक्रार सांगतो खरा, पण माझ्या ओसाड भासणाऱ्या अगणांत जीवांची समृद्धि नांदत होती. सरपटणारे अथवा उडणारे हे सर्व कृमिकीटक माझ्या वाटेस न जातां आपापली जीवनायात्रा आक्रमित असत. मग मी तरी त्यांच्या जीवनांत कां बरे डबळडबळ करावी ? पण डेकूण व डांस यांच्याबरोबर मात्र माझे अखंड वैर चाललेले असे. माशांच्याहि बाबतींत थोडाफार तोच प्रकार होता. गांधीलभाशा असल्या तरी

मला चालत आणि शेकडों गांधीलमाशा माझ्या खोलीत नांदतहि होत्या. एक गांधीलमाशी मला चुकून चावला तेव्हां मात्र आमची थोडीशी जुंपली होती. संतापून मी त्यांच्या कुळाचाच सहार करण्यासाठी धावलों, पण आपलें घरदार संभाळण्यासाठी त्या किती निकरानें लढल्या. घट्यांत त्यांचीं अंडीं असावीत. आपल्या वाटेला त्या जाणार नसतील तर राहीनात का विचाऱ्या सुखानें, असा विचार करून मी हात आंखडता घेतला. नंतर एक वर्षाहून अधिकच काळ मी त्याच कोठडीत होतो. गांधीलमाशा माझ्या आजूबाजूला वावरत असत, पण त्यांनीं माझ्यावर केव्हांहि हल्ला केला नाहीं. आम्ही एकमेकाचा मान राखून राहत असूं.

पाकोळ्या मला आवडत नसत. पण त्यांच्याशीं माझे वैर नव्हतें. संध्याकाळच्या अंधारांत अगदीं आवाज न करतां त्या इकडून तिकडे भिरभिरीत जात. अधारांत चाललेल्या वातावरणांत त्यांचे देह डोळ्यांना दिसत न दिसत. मोठे विचित्र प्राणी ते. त्यांचें मला भय वाटे. कधीं कधीं त्या इतक्या जवळून उडत कीं त्यांच्या पंखांचा फटका तोंडावर वसेल अशा मला भीति वाटे. खूप उंचावरून वरही मारीत वटवाघुळें जात असत.

मृग्या, वाळगी, वगैरे कांटाकांटे मी तासून तास पाहत बसावयाचा. संध्याकाळ झाली कीं पाली बाहेर पडत, आपल्या भक्ष्याची शिकार करीत, आणि आपल्या शेपट्या मजेशर रीतीनें हलवत हलवत शिवाशिवाचा खेळ खेळत. गांधीलमाशांना पकडण्याच्या फदांत त्या सहसा पडत नसत; पण पाठलाग करून मोठ्या शिताफनें गांधीलमाशांना तोडाकडून पकडतांना मी दोन वेळां पाहिलें आहे. त्यांचा दंश टाळण्याची ही सहजवृत्ति होती कीं, पाली जाणून बुजून धोरणानें वागत ते सांगतां येणार नाहीं.

झाडें जवळपास असलीं कीं खारींना तोटा नसतो. तो प्राणी भारीच धिटुकला. त्या आपल्या अगदीं जवळ येतात. लखनौच्या तुरुंगांत असतांना घटका घटका मी जरासुद्धां न हावतां वाचीत बसलों कीं, एकादी खार पायांवरून चढून हट्टच गुढग्यावर येऊन वसे व सभोंवर दृष्टि टाकी. माझी तिची नजरानजर झाली कीं मात्र मी म्हणजे काहीं दगड-झाड नाहीं अशी तिची खात्री होई, आणि भयमूढ होऊन किंचित् काळ ती जेथल्या तेथें खिळल्याप्रमाणें बसून राही. नंतर जी धूम ठोका म्हणता! खारींचीं चिमुकलीं पिळें केव्हां केव्हां झाडावरून पडत. मग त्यांची आई येत असे व त्यांचा चेडूप्रमाणें गुंडाळी करून त्यांना सुरक्षित जागीं नेत असे. कधीं कधीं पिलांचीं चुकामूक व्हावयाची. माझ्या एका सहकाऱ्याला अशा प्रकारें चुकलेलीं खारींचीं तीन पिळें सांपडलीं. त्यांची जोपासना ते करीत असत. त्या चिमण्या जीवांना अन्न कसें घालावें याची मोठी पंचाईत पडली. पण खूप डोके चालवून एक मार्ग काढला हुडकून. फाउंटन पेन भरण्याच्या काचेच्या नळीला बोथी लावल्यावर न्यांतून उत्तम प्रकारें दूध वगैरे पाजतां येऊं लागलें.

सर्व तुरुंगांत पारवे आढळून आले. अलमोरा तुरुंग तेवढा याला अपवाद होता. नैनी तुरुंगांत तर हजारों पारवे येत आणि संध्याकाळीं त्यांच्या गर्दींमुळे आकाश व्याप्त होई. कधी कधी त्यांना मारून तुरुंगाचे अधिकारी फराळहि करीत. तेथें मैनाहि दिसल्या. पण त्या सर्वत्रच दृष्टीस पडतात. डेहराडून येथें माझ्या कोठडीच्या दारावरच त्यांनीं आपला ससार थाटला होता. मी त्यांना चारा चारीत असे. पुढें त्या इतक्या माणसाळल्या कीं सकाळ-संध्याकाळच्या खाण्यांत जरा दिरगाई झाली कीं त्या माझ्या अगदीं शेजारीं येत व जोरजोराने ओरडून आपला वांटा मागूं लागत. त्यांच्या खाणाखुणा पाहण्याची व त्यांची उतावळी बडबड ऐकण्याची मोठी मौज वाटे.

नैनी तुरुंगांत हजारो पोपट होते; माझ्या बराकीच्या भिंतींताल भोकशातून किती तरी पोपट राहत. त्यांचें प्रियाराधन मोठे मजेशोर असे. कधी कधी एकाद्या मादीवरून दोन नरांत सुंदोपसुंदी सुरू होई आणि युद्धाच्या निकालाची व विजयी वीराचें स्वागत करण्याची वाट पाहत मादी जवळच बसून राहा.

डेहराडूनला त-हत-हेचे पक्षी होते; त्यांच्या गाण्याची व किठबिलाटाची एकच गडबड उडून जावयाची. त्या सर्व वातावरणावर कोकिलेचा द्विधा व आर्त असा स्वर निनादत असे. पावसाळ्यांत व त्याच्या जरा आधीं 'वेडा' पक्षी येई त्याला असें नांव कां मिळालें त्याचा उलगडा नंतर झाला. विवारा वेडा खराच. रात्र असो दिवस असो, ऊन असो मुसळधार पाऊस असो, एकच एक सूर तो सारखा घोर्षत बसावयाचा. आमच्या छोट्या आवारांत झाडे नसल्यामुळें आम्हाला हे पक्षी बवावयास सांपडत नसत. फक्त त्यांचे शब्द ऐकूं येत. पण एंटरदार मंडळें घेत घेत अस्मानांत उंच चढत जाणारे गहड व घारी मात्र दृष्टीस पडत. त्यांच्याकडे मी टक लावून बघत असें. ते एकदम खालीं झेप घेत व पंख तसेच स्थिर ठेवून नुसत्या वाऱ्याच्या झोतावर पुन्हा वर चढत. मधून मधून पाणकोंब्यांचा ऋळपहि आमच्या डोक्यावरून उडत जाई.

बरेलीच्या तुरुंगांत माकडांची एक पेठच वसली होती. त्यांचे चाळे बघण्यासारखे असत. एक प्रसंग माझ्या पक्का ध्यानांत राहिला आहे. एक माकडाचे पिलूं आमच्या आवारांत उतरून आलें. पण पुन्हा भिंत चडून त्याला वर जातां येईना. कांहीं वॉर्डरांनीं व कैद्यांनीं त्याला पकडून त्याच्या गळ्यात दोरी अडकवली. आपल्या पिलाची ही स्थिति पाहून भिंतीवर बसलेल्या त्याच्या आईबापांना संताप आला. एकाएकीं त्या जोडांपैकीं एक दांडगा हुप्प्या भिंतीवरून खालीं उतरला व पिलाभोंवतीं जमलेल्या घोळक्यावर त्यानें सरळ मोहरा धरून चाल केली. वॉर्डरांच्या हातीं लाठ्याकाठ्या होत्या व ते त्या परजीतहि होते. तेथे जमलेले लोक देखील कांहीं थोडे थोडेकडे नव्हते. अशा स्थितींत थेट हल्ला चढविणें म्हणजे धाडसाचेच काम आहे हें निःसंशय. पण माकडाच्या बेछूट साहसाचा विजय झाला व तो मानवांचा घोळका घाबरून काठ्या जागच्या जागीं टाकून चारी वाटा पळत सुटला ! पिलाची सुटका झाली हें सांगवयास नकोच.

पण कधी कधी आवारांत असेहि पाहुणे येत कीं त्यांचा सत्कार करणे शक्य होत नसे. आमच्या कोठ्यांतून पुष्कळदां विंचू सांपडत वादळ होऊन गेले कीं ते हटकून यावयाचे. विछान्यावर, हातीं घेतलेल्या पुस्तकावर, वाटेल तेथें ते उपटत असें असून मला एकदांहि विंचू चावला नाही ही मोठी नवलाची गोष्ट आहे. एक भयंकर विषारी काळाकुळकुळीत असा विंचू मीं वाटलींत घालून ठेवला होता. त्याला मी माशा वगैरे खावयास देत असें. नंतर एकदां त्याला दोरा बांधून मी भिंतीवर टांगून ठेवला असतां, स्वारी तेथून पसार झाली. तो सुटा असता पुन्हा त्याची माझी गाठ पडावी अशा माझी इच्छा नव्हती, म्हणून मीं राव खोलीतलें सामान बाहेर काढलें व कोनान् कोपरा धुडालला; पण वृश्चिकमहाशयांचा पत्ता लागला नाही !

माझ्या खोलीत व खोलीच्या जवळपास तीन चार वेळां सापहि निघाले एकदां ती वातमी बाहेर फुटून लगेच वर्तमानपत्रांतून ठळक अक्षरांत ती द्यापली गेली. खरें म्हणजे या प्रसंगामुळे माझी जराशी करमणूकच झाली. तुरुगांतलें आगुय इतके बेचव असतें कीं त्यांत थोडें जरी वैचित्र्य आलें तरी तें हवेंसें वाटतें. मीं कांहीं सापांचा चाहता नव्हे. पण कांहीं लोकांची साप म्हटला कीं दांतखिळी बसते तशी माझी स्थिति होत नाही. ते दश करतील म्हणून अर्थात् मला भीति वाटतेच आणि सर्प दिसला तर स्वसरक्षणाचा मी प्रयत्नहि करीत असतो. पण साप म्हटला कीं मला किळस वाटत नाही किंवा माझी घाबरगुडी उडाली असें होत नाही. घोणीची मला सापापेक्षां अधिक भीति वाटते. खरें बोलावयाचें तर त्यांत भीतीचा अंश नसून साहजिक वाटणाऱ्या किळसाचाच भाग अधिक आहे. अलिपूर तुरुगांत असतांना एके दिवशीं पायावर कांहीं भुळभुळल्यामुळें मी मध्वरात्रीं जागा झालो. जवळच्या टॉर्चचा उजेड पाहून पाहिला तो विछान्यावर एक घोण आढळली. सहज प्रवृत्तीनें मी ताडकून अथरुणाच्या बाहेर उडी मारली ती इतक्या जोराने कीं डोके जवळ जवळ भिंतावरच आपटायचें, पण थोडक्यांत चुकलें. पंढलाव्हनें सांगितलेली सहजप्रेरणा म्हणजे काय चीज आहे तें त्या वेळीं माझ्या लक्षांत आलें.

डेहराडूनला असतांना मीं एक नवीन प्राणी पाहिला किंवा मी तो नव्यानेंच पाहत होतो असे म्हणणें रास्त होईल. तुरुगाच्या दाराशीं उभा राहून मी तुरुंगावरील अधिकाऱ्याबरोबर कांहीं बोलत होतो. इतक्यांत एक विचित्र प्राणी हातातून घेऊन जातांना एका माणसाला मीं पाहिलें. जेलरनें त्याला जवळ बोलाविल्यावर वधितलें तेव्हां अर्धवट सरड्यासारखा आणि अर्धवट सुसरीसारखा दोन फूट लांबीचा अणकुचीदार नव्या असलेला व खवल्याखवल्याचा एक प्राणी नजरेस पडला. त्या माणसानें त्या प्राण्याचें नांव “ यो ” आहे असें सांगितलें. ह्याचें काय करणार असें जेलरनें विचारल्यावर हंसून तो म्हणाला, “ आम्ही याची भुज्जी म्हणजे एक प्रकारची कडी बनवणार. ” तो माणूस जगलाचाच रहिवासी होता. नंतर एफ.

डब्ल्यू. चॅपमन यांचे ' दि जंगल इन् सनलाइट अँड शॅडो ' हे पुस्तक वाचून पाहतां त्या जनावराला इंग्रजीत पॅंगोलिन म्हणातत असं कळून आलें.

लांब मुदतीच्या कैद्यांच्या भावना तशाच अतृप्त राहतात. त्या अंशतः तरी तृप्त व्हाव्या म्हणून पुष्कळदां ते जनावरें पाळतात. साऱ्या कैद्यांना अमें करण्याची सुभा मिळत नाही. परंतु वॉर्डर लोकांना थोड्याफार सवलती घेतां येतात व तुरुंगावरील अधिकारीहि तिकडे कानाडोव्या करितात. तुरुंगांतील सर्वांना आवडणारा प्राणि म्हणजे खार. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मुंगसांचीहि आवड असणारे लोक आढळून येतात. तुरुंगांत कुत्र्यांना मज्जाव असला तरी मांजरांची तेथें बरीच चळनी आहे असें दिसतें एका मांजरीच्या पिलाची व माझी एकदां गट्टी जमली पण तें एका तुरुंगावरील अधिकार्याचें मांजर असल्यामुळे त्याची बदली झाल्यावर तो तें घेऊन गेला व मला मात्र चुकल्या चुकल्यासारखें वाटूं लागलें. तुरुंगांत कुत्र्यांना मनाई असून देखील एकदां माझ्या गळ्यांत कुत्र्याचे लफटे पडले होते डेहराडून येथील एका अधिकार्यानें कुत्री पाळली व बदली झाल्यावर तिला तेथेच टाकून तो निघून गेला. गरीब विचारी तुकडे शोधित अर्धपोटीं हिंडत असे. ती माझ्याकडेति अन्नासाठीं येई. मी तिला रोज चतकोर नितकोर घालू लागलो. पुढे तिला पायी-भर पिलें झालीं ! त्यांपैकीं बरीच पिलें कोणी कोणी घेऊन गेले तरी तीन पिलें उरलींच. त्यांना मी भाकर तुकडा टाकीत असे. पुढे त्यांपैकीं एक पिलें आजारी पडून मोठमोठ्याने केंकाटूं लागलें. त्याचा मला फार त्रास होत असे. पण मी त्याची फार काळजीपूर्वक जोपासना करित होतो. केव्हां केव्हां रात्रीं तून मी त्याच्या-साठीं दहाबारा वेळ उठलेला आहे. इतकी काळजी घेतल्यासारखें तें दुखण्यांतून बचावले याचा मला फार आनंद झाला.

बाहेरच्यापेक्षां तुरुंगांतच माझा जनावरांशीं अधिक संबन्ध आला. मला कुत्र्यांची भारी आवड आहे. स्वतः मी कुत्रे पाळलेहि होते. पण इतर गोष्टींच्या गट-वडीत त्यांच्याकडे मला द्यावे तसें लक्ष देतां येत नसे. तुरुंगामध्ये अनेक प्राण्यांचा सहवास मला घडला. हे त्यांचे माझ्यावर फार उपकार झाले म्हणावयाचे. आपल्या लोकांना घरांत जनावरें वाळगणे फारसें आवडत नाही, आणि एकंदरीत आपण अहिंसा वृत्तीचे असलो तरी जनावरांशीं आपली वागणूक बरीच क्रौर्याची व निष्काळजीपणाची असते. हिंदु लोक गाईला अगदीं देवाप्रमाणें मानतात व तिच्यावरून दगेंहि होत असतात; पण ते गाईला मोठ्या ममतेनें वागवितात असं मात्र नाही भक्ति व ममताळूपणा यांचें नेहमींच पटत नसावेंसें दिसतें.

निरनिराळ्या राष्ट्रांनीं निरनिराळ्या जनावरांना आपल्या महत्त्वाकांक्षेचीं व स्वभावाचीं प्रतीके म्हणून मान्य केलें आहे. अमेरिकेचा व जर्मनीचा गहूट, इंग्लंडचा सिंह व बुल्डॉग, फ्रान्सचा लढाऊ कोंबडा व झारच्या रशियाचा अस्वल, वगैरे प्रतीके जगप्रसिद्ध आहेत. राष्ट्राचा स्वभाव बनविण्याच्या कामी या प्रतीकरूप

जनाघरांचा कितपत उपयोग होत असेल बरें ? वरील सर्व जनावरें चढाऊ व लढाऊ वृत्तीचीं असून हिंसेनें उपजीविका करणारीं आहेत. ह्या श्वापदांचीं प्रतीके डोळ्यांसमोर बागवून जे लहानांचे मोठे झाले त्यांनीं त्यांचेच जाणून बुजून अतुकरण करावें व त्यांच्याचसारखी चढाईची व हिंस्र अशी वृत्ति दाखवावी यांत काय आश्चर्य ? आणि गाईला दैवत मानणारा हिंदु गाईप्रमाणेंच गरीब व नेभळ्य व्हावा यांत नवल तें कसलें ?

लढा

बाहेर लढा चालू होता. आपणाला लवकर यश मिळणे शक्य नाही ही गोष्ट स्पष्ट माहित असतांही शूर स्त्रिया व पुरुष बलाढ्य सरकारला न जुम नतां शांतपणे कायदेभंग करित राहिले होते; सतत चाललेली दडपशाही व तिचे एकसारखे चढते वाढते प्रमाण यांवरून हिंदुस्थानांतील ब्रिटिश राजसत्ता कशाच्या आधागावर उभी आहे त्याचेहि प्रदर्शन होत होते. त्यात आता आडपडदा राहिला नाही ही आमच्या दृष्टीने कांहीं अंशी समाधानाची बाब होती. तरवार विजयी ठरली खरी; परंतु एका महान् योद्ध्याने म्हणून ठेवले आहे ना, कीं “ तरवारीच्या बळावर हवे तें करता येते, पण तरवारीचेच सिंहासन मांडून त्यावर कोणी वसू नये, म्हणेल तर तें मात्र जमणार नाही. ” अपली मने विकून बौद्धिक वेद्याव्यवराय करण्यापेक्षा आम्ही असे चिरडले गेले तरी बेहेत्तर आहे. तुरुगात पडल्यावर स्वतःच्या हाताने कोणतीच मदत चळवळीला करणे शक्य नव्हते. पण बाहेर स्वस्थ बसून राहिलेल्या कित्येक जणांपेक्षा आमचाच मदत लढ्याला जास्त होत होती असे आम्हाला वाटे. आम्ही दुर्बळ म्हणून आमची कातडी बचावण्यासाठी देशान्या भवितव्याची आम्ही राखणीगोळी करावी काय? मनुष्याची चिकाटी व त्याचे बळ अल्प आहे; कित्येक माणसे जायबंदी झाली, मेली, सैन्यांतून निघून गेली, काहींनी विश्वासघातहि केला, हें सगळें मान्य. पण अडथळे आले तरी त्यांची तमा न करतां लढा चालू राहिलाच कीं नाही? निष्कलंकित ध्येय व दुर्दमनीय ईर्ष्या एवढें साहित्य जवळ असल्यावर अपयश येईल म्हणजे काय गोष्ट आहे? तत्त्वच्युत होणे, हक्कावर पाणी सोडणे, असल्याला शरण जाणे हेच अपयश. शत्रूच्या हातून झालेल्या जखमा लवकर भरून येतात, पण स्वतःच्या हातानें मारून घेतलेला घाव भरून येण्यास वेळ लागतो.

आमचा दुबळेपणा व योग्य मार्गापासून विचलित होत चाललेलें जग पाहिलें कीं कधीं कधीं चित्त व्यग्र होत असे. उलट आमच्या कृत्यांबद्दलचा विचार मनात आला कीं अभिमानहि वाटे. कारण जनतेनें खरोखरीच उत्कृष्ट कामगिरी बजावली होती. अशा शूर व्यक्तींच्या पथकापैकी आपण एक आहो ही कल्पना कोणाला आनंददायक होणार नाही?

कायदेभंग सुरू असतां काँग्रेसचे खुलें अधिवेशन भरवण्याचे दोन प्रयत्न झाले. एक दिल्ली येथें व दुसरा कलकत्त्याला. बेकायदेशीर संस्थेनें खुलें अधिवेशन

कगवयाचे म्हणजे पोलिसाशी प्रसंग येणार हें दिसतच होतें. लाठीहल्ला करून सभा उधळण्यांत आल्या आणि अनेक लोकांना अटक झाली. आश्चर्याची गोष्ट अशी की अधिवेशनासाठी ठिकठिकाणचे हजारो प्रतिनिधि जमा झाले होते. स. प्रांतांतील लोकांनी या अधिवेशनांत प्रामुख्याने भाग घेतला हे ऐकून मला समाधान वाटले. १९३३ मेच्या कलकत्ता-अधिवेशनाला जाण्याचा आग्रह माझ्या आईने धरला तथापि कलकत्त्याच्या वाटेवर पंडित मालवीयांसह तिलाहि असन्सोल येथे कांहीं दिवस अटकावून धरण्यांत आले म्हण व क्षीण अशी झाली असूनहि तिने दाखवलेली ईर्ष्या व उत्साह पाहून मी थक्क झालों. कारागृहाचा धाक तिला वाटला नाही. कारण त्याहून जटतर प्रसंग तिने अनुभवले होते. मुलगा, दोन्ही मुली व तिच्या प्रेमाची उत्तर गाणरी यांनी क्रियेक वर्षपर्यंत कारागृहवास भोगला होता. राहतें घरच आपणाला खायला येत आहे असे तिला वाटे.

आमचा लढा थडावत चालला तसे माझे विचार दुसऱ्या देशाकडे वळू लागले तुरुंगांत असून आर्थिक मर्दाच्या झपाट्यांत सांपडलेल्या जगाचें मी यथाशक्ति निरीक्षण चालवले दोन्ही ज्ञानाला सांपडली तेवढी त्या विषयावरील सर्व पुस्तके मी वाचून काढली, व प्रतिक्षणी मनाला त्या विषयाची अधिकाधिक गोडी वाटू लागली सर्व पृथ्वीवर चालू असलेल्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या राजकीय व आर्थिक लढ्यांनी युक्त अशा जगन्नाटकाचा, हिंदुस्थानातील चळवळी व हिंदुस्थानचे प्रश्न हा एक भाग आहे असें दिसू लागलें. या लढ्याचें निरीक्षण करतां करतां कम्युनिस्टांनिपरी मला अधिकाधिक सहानुभूति वाटू लागली.

समाजवाद व कम्युनिझम यांच्याकडे फार दिवसांपासून माझा ओढा होता रशियाकडे माझे मन आकर्षित होई विरुद्ध मताची सर्वतोपरी मुस्कटदावी सर्वत्र सुरू करण्यांत आलेली लष्करी शिस्त व धोरणांची अंमलबजावणी करतां अनवश्यक (माझ्या मताप्रमाणें अनवश्यक) अशी हिंसा वगैरे रशियांतील अनेक गोष्ट मला नापसंत होत्या पण भांडवलशाही जगांत सुद्धा मुस्कटदावी आणि अत्याचार यांची कमतरता नव्हती. आपल्या परिग्रही व स्वार्थमूलक समाजाची इमारतच हिंसेवर अविष्टित आहे ही गोष्ट क्रमशः माझ्या लक्षांत येऊ लागली. हिंसेशिवाय वर्तमान समाजाचा धारणा फार काळ होणेंच शक्य नाही. सर्व जगभर उपास पोटाच्या टोचणीमुळे शेंकटा नव्वद लोकांना मूठभर धनिकांच्या वैभवासाठी व फायद्यासाठी त्यांच्या इच्छेप्रमाणें जोपर्यंत रावाचें लागत आहे, तोपर्यंत एवढें तेवें राजकीय स्वातंत्र्य असलें काय आणि नसलें काय सारखेंच.

दोन्हीकडे हिंसा होतीच, पण भांडवलदार समाजांत हिंसावृत्ति जन्मजात आहे असें दिसतें. रशियांतील हिंसावृत्ति वाईट खरीच. पण शांतता, सहकार्य व जनतेचे खरें स्वातंत्र्य हीं प्राप्त व्हावीत म्हणून हिंसेचा उपयोग तेथें साधनरूपाने केला जातो.

घोडचुका झाल्या असतील, पण रशियानें प्रबळ अर्थव्यवस्थांच्या मार्थी पाय देऊन नव्या समाजरचनेच्या दिशेनें झपाट्यानें प्रगति केली व दिग्विजय संपादन केला हें सत्य आहे. बाकीचें जग मंदीच्या जाभाडांत तडफडत असताना, मार्ग दृष्टत चाललें असतां, पाहतां पाहतां सोव्हियट रशियांत नव्या समाजाचा मंदिराचे मजले चढत जात होते. थोर लेनिनचा मागोवा घेत, भविष्याकडे व पुढे जाण्या येणाऱ्या जगाकडे दृष्टि रोखून, रशियन राष्ट्र मार्ग कापीत चाललें होतें, तर बाकीचे देश इतिहासकालरूपी मृत घटोत्कचाच्या कलेवराखालीं निपचित पडून राहिले होते. अथवा कालाधीन झालेल्या युग-देहाच्या सडक्या अवशेषांचे रक्षण करणाऱ्या त्यांची सर्व शक्ति खर्च होत होती. रशियन राजवटींत मध्य आशियांतील साम्राज्याच्या प्रदेशांनीं जी फार मोठी प्रगति साधली त्यासंबंधीची हकीगत वाचून तर भाड्यावर फारच परिणाम झाला आणि बेरीज-जजाबाकी केल्यावर रशियाच्या बाजूलाच माझे मत पडलें. नैराश्याच्या अधारानें व्याप्त झालेल्या जगांत रशियानें उदाहरण व साक्षि-य हा एकच तेवता किरण आहे

कम्युनिस्ट शासनशास्त्राचा एक व्यावहारिक प्रयोग या दृष्टीने रशियाच्या यशापयशाचे केवढेंहि महत्त्व असलें तरी त्यामुळें कम्युनिस्ट सिद्धांतांच्या पायाभूत-पणावर परिणाम होण्याचें कांहीं कारण नाही. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळें रशियन बोल्शेव्हिकांच्या हातून कदाचित् घोडचुका झाल्या अथवा ते अपेक्षी ठरले तरीहि कम्युनिस्ट सिद्धांत अचूक ठरण्याचा संभव आहे. देशांतील परिस्थिति व त्या देशाची ऐतिहासिक दृष्ट्या वाढ यांवरूनच कम्युनिस्ट सिद्धांत तेशें कितपत लागू होतात हें ठरवलें पाहिजे, असें खुद्द कम्युनिझमचें शास्त्रच सांगत असल्या कारणाने रशियाची डोळे मिटून नक्कल करणें मूर्खपणाचे ठरेल. शिवाय रशियाला येणाऱ्या यशापयशावरून हिंदुस्थानला अथवा दुसऱ्या कोणत्याहि देशाला बोध मिळवतां येईल. परकीयांच्या आक्रमणाच्या भीतीनें रशियाने आपला गाडा फार वेगानें पिटाळला असें म्हणणें असेल तर आपण जरा धीमेपणाने गाडी हाकावी म्हणजे ग्रामीण जनतेची फरपट निघणार नाही. पण मग प्रश्न उपस्थित होतो तो असा कीं मंदगतीने वदल करू म्हटलें तर मूलगामी परिवर्तन शक्य होईल कीं नाही ? मूल रचनेंतच फरक करणे जेव्हां आवश्यक होऊन बसतें, तेव्हा अशा आणीबाणीच्या प्रसंगी सुधारणावाद पुरा पडत नाही. मागाहून किती मद प्रगति करावयाची असेल ती करा, पण निरुपयोगी झालेल्या व भविष्यकालीन सुधारणेच्या गरजातील लोढणें होऊन बसलेल्या सद्यःस्थितीशीं प्रथमारभीं एकदम फारकतच करून ध्यावयास हवी.

हिंदुस्थानातील उद्योगधंद्यांचा व शेतीचा प्रश्न आणि त्याचप्रमाणें इतरहि मुख्य प्रश्न कातिवादी योजनेनेंच सुटणे शक्य होईल “महायुद्धाच्या आठवणी” या ग्रंथांत लॉर्ड जॉर्ज म्हणतात, “खट्टा एका उडीसरशीच ओलांडला पाहिजे, दोन हप्त्यांनी उडी मारू असें म्हणणें अत्यंत मूर्खपणाचें आहे.”

मार्क्सवादामुळे माझ्या मनाच्या कोनाकोपऱ्यांत दडून राहिलेले बरेंच अज्ञान-
तिमिर नष्ट होऊन इतिहासाला नवा अर्थ प्राप्त झाला. मार्क्सवादाच्या प्रकाशाचा
स्रोत इतिहासाच्या सृष्टीवर पडल्याबरोबर त्याला प्रमाणबद्ध नाट्यकृतीचे स्वरूप
प्राप्त झाले व त्याच्या मागे अवेगळेपूर्वे कां होईना कांहीं सूत्रबद्धता व सहेतुकता आहे
असें दिसूं लागले. भूत आणि वर्तमान कालांत कितीहि विध्वंस व पीडा झालेली असो
ह्या मध्यतरीच्या खडतर मार्गानंतरचा भविष्याचा प्रदेश आशाशरम्य दिसत होता.
मार्क्सवादांतील शास्त्रीय दृष्टिकोण व विचारस्वातंत्र्य या दोन गोष्टी मला फार
पसत पडल्या. रशियांत व इतर ठिकाणी शब्दप्रामाण्याची वाढ बऱ्याच प्रमाणांत
झालेली अपून पाखंडबडाचे निर्मूलन करण्यासाठी मोहिमाहि काढण्यांत येत आहेत
ही खेदाची गोष्ट आहे. पण सोव्हियट रशियांत प्रचंड फेरबदल इतके झपाट्याने
होत आहेत की यशस्वी होण्याइतकी शक्ति विरोधी पक्षांत ठेवली असती तर सरकारी
घोरणाचा कदाचित् चुथडा उडाला असता. ही परिस्थिति ध्यानांत घेतल्यावर
असहिष्णुता कां वाढली ते समजणें अवघड नाही.

जगावर कोसळलेल्या आर्थिक अरिष्टामुळे मार्क्सवादाचे समर्थन झाले. बाकीचीं
शास्त्रे व सिद्धांत अत्रांत चांचपडत असतां मार्क्सवादानेच काय तो या अरिष्टाचा
सुसगत उलगडा करून दाखवला आहे.

मार्क्सवादी विचारसरणीवरील माझी श्रद्धा दृढ होत गेली तसा नवा दृष्टिभ
झाल्याचा आनंद मनाला होऊन, कायदेभगाच्या अपेशानें आलेली विषण्णता बरीच
कमी झाली. इष्ट ध्येयाकडे जग चाललेलें आहे. मध्यतरी युद्धाची व विध्वसाची
सकटें आहेत खरी, पण आम्ही पुढें जात आहों, जगाचा प्रवाह तुंबून राहिलेला
नाहीं आमची राष्ट्रीय चळवळ म्हणजे या दीर्घ प्रवासांतील एक टप्पा. दडपशाहीचे
व सकटांचे घण सोपून भावी लढ्यासाठी जनता-मनाचे पोलाद कणखर बनत चालले
होतें व जगाला हलवून सोडणाऱ्या भावनांचें पाणी त्यावर चढत चालले होते ही स्थिति
इष्ट नव्हे काय ? या भट्टेंत हीण जडून जाईल व जें उरेल तें बळकट, शिस्तशीर,
चिवट असें पोलाद उरेल. काळच आमचा कैपक्षी झाला आहे.

रशिया, जर्मनी, इंग्लंड, अमेरिका, जपान, चीन, फ्रान्स, स्पेन, इटली व मध्य
युरोप या देशांतील घडामोडी मी बारकाईने पाहत होतो, व जागतिक व्यवहारांची
बिकट आढी समजून घेण्याचा प्रयत्न चालवला होता. संकटांतून पार पडण्याचे जे
राष्ट्रांसाठीचे सामुदायिक व वैयक्तिक खटाटोप सुरू होते, त्यांच्याकडे मी मोठ्या
उत्सुकतेने पाहत असें. राजकीय व आर्थिक पेंच आणि शस्त्रास्त्रांचा प्रश्न
सोडवण्यासाठी एका मागोमाग एक अशा भरलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदांचे ऑफिस
झालेले पाहून मला आपल्या देशांतील जातीय प्रश्नांची आठवण झाली. आपल्याला
तो प्रश्न अद्यापि सोडवतां आलेला नाही. आणि आंतरराष्ट्रीय परिषदा अपेक्षी
ठरल्या तर जगावर संकट गुदरेल ह्याची खात्री असूनहि युरोपांतील व अमेरिकेंतील

पट्टीच्या मुत्सद्दार्थाना एकजूट करणें शक्य झालेलें नाहीं. दोन्ही बाबतींत (जातीय व आंतरराष्ट्रीय) प्रारंभच चुकलेला आहे. बरें, ज्या जनतेचे हितसंबंध त्या प्रश्नांशीं निगडित झालेले आहेत, त्या जनतेनें हि रास्त मार्ग स्वीकारण्याची हिम्मत बाळगल्याचें दृष्टोत्पत्तीस येत नाहीं.

जागतिक कलहाचे विचार मनांत आले कीं स्वतःच्या व राष्ट्राच्या दुःखाचा कांहीं अंशीं विसर पडे. जागतिक इतिहासांतील अशा क्रांतिकारक घटकेचे आपण साक्षी आहो ह्या जाणीवेनेंच मन केव्हां केव्हां उल्लसित होई. ज्या भव्य घडामोडी होऊं घातल्या आहेत, त्यांसाठीं माझ्या चाहूरभर जागेंत मलाहि कांहीं काम करावें लागेल, नाहीं कशावरून ? कधीं कधीं सर्व जगभर चाललेली झोबाझोबी व डोके-फोडी पाहून मन खिन्नहि होत असे. पण गुलामगिरीचीं व मानवी अधोगतीचीं दृश्ये संवयीचीं झाल्यामुळे ज्या सुशिक्षित स्त्री-पुरुषांचीं मनें इतकीं मुर्दाड बनलीं होतीं कीं हालअपेष्टा, दारिद्र्य व अमानुषपणा, यांच्याबद्दल त्यांच्या मनाला चीडच वाटेनाशी झालेली आहे, त्यांच्याकडे पाहून तर अतिशयच उद्वेग वाटे जीव गुदमरून सोडणाऱ्या या वातावरणांत वायफळ हलकटांची आणि सघटित सोद्यांची चलती चालत आहे आणि सज्जन लोकांना चूप बसणें प्राप्त झालें आहे. हिटलरचा व त्याच्या भुतावळीचा विजय पाहून मनावर जबरदस्त आघात झाला; पण हेहि दिवस जातील असा विवेक करून मी मनाचें सांत्वन करून घेतलें. कधीं पुरुषप्रयत्नांचें वैफल्य मनाला पटल्यासारखें वाटे. मन म्हणे हें विश्वयत्र बेगुमानपण चालले आहे, आपण छुद्र मानव, आपलें तेंथें काय चालणार ?

पण कम्युनिस्ट तत्त्वज्ञानामुळे मनाला पुन्हां शांति लाभली, आशा पालवू लागली. हिंदुस्थानाला हें तत्त्वज्ञान कसें लागू करावयाचे ? राजकीय स्वातंत्र्याची समस्या अद्यापि सुटलेली नव्हती. राष्ट्रीय भावनांचा जोर अजून कायम होता. आम्ही आर्थिक व राजकीय स्वातंत्र्याचीं ध्येयें एका झेपेसरशीं गांठावीत कीं राजकीय स्वातंत्र्य व आर्थिक स्वातंत्र्य यापैकीं एकेक हस्तगत करावे ? मग त्या दोहोंमधील कालांचें अंतर किती अल्प असो. जागतिक घडामोडींमुळे व देशांतल्या परिस्थितीमुळे समाजविषयक प्रश्नांना प्रामुख्य येत चाललें होतें. त्याची व राजकीय स्वातंत्र्याची फारकत करतां येईल असें हि वाटेना.

ब्रिटिश सरकारच्या धोरणामुळे देशांतील सामजिक दृष्ट्या परागतिक वर्ग राजकीय स्वातंत्र्याच्या मार्गांत अडथळे आणीत होता. असें होणें एक प्रकारें अपरिहार्य होतें. हिंदुस्थानांत वर्गांतील व गटांतील भेद स्पष्ट होत चाललेले पाहून मला बरें वाटलें; पण ही गोष्ट इतरांच्या लक्षांत येत असेल का ? पुष्कळ जणांना ही गोष्ट उमगली नसावी. कांहीं मोठ्या शहरांतून मूठभर कटर कम्युनिस्ट होते ते राष्ट्रीय चळवळीवर कठोर टीका करीत असत ही गोष्ट खरी. सघटित असा मजूर-वर्ग, विशेषतः मुंबईचे व कांहीं अंशीं कलकत्त्यांतले मजूर थोड्याबहुत प्रमाणांत

समाजसत्तावादी विचारसरणीचे होते. परंतु मजूर-संघटनेची छकळें उडालीं असून आर्थिक मदीचा टोला तिला चांगलाच जणवला होता. समाजसत्तावादाविषयीच्या अस्पष्ट कल्पना बुद्धिवन्तांमध्ये व हुशार सरकारी नोकरांमध्येहि पसरलेल्या होत्या. काँग्रेसमधील तरुणतरुणी, ब्राइस आणि मोल्ले, कीथ आणि मॅक्सिनी यांच्या-ऐवजी शक्य असेल तेव्हां समाजवाद व रशिया यांच्यासंबंधी ग्रथ वाचीत असत त्या नव्या विचारांकडे लक्ष वेधून घेण्याच्या कामी मिरत-खटल्याचा बराच उपयोग झाला, आणि जागतिक मदीमुळें तर त्याचा विचार करणे अवश्यमेव होऊन वसलें. सगळीकडे जिज्ञासावृत्ति व प्रचलित सस्थांविषयी शंकाभाव प्रकट होऊ लागला वैचारिक वारे सामान्यतः कोणत्या वाजून वाहत होते हे उघडच दिसत होते; पण ते अजून मंद झुळकीच्या स्वरूपाचे होते. त्यात सामर्थ्य प्रतीत होत नसे. काहीं लोक फसिस्ट विचारसरणीशी देखील लघळपणा करू लागले होते. परंतु स्पष्ट व निश्चित अशा विचारसरणीची उणीव सगळीकडे दिसून येत असून राष्ट्रीय विचाराचा पगडा अद्यापि कायम होता.

राजकीय स्वातंत्र्य कांहीं प्रमाणांत हस्तगत होईपर्यंत जनतेचे मन राष्ट्रवादाकडेच ओढ घेत राहणार ही गोष्ट मला स्पष्ट दिसत होती. त्यामुळेच काँग्रेसला हिंदुस्थानांत अत्यंत प्रगतिपर (कांहीं मजूर संघटना वगळून) व अत्यंत प्रबळ असे स्वरूप प्राप्त झाले होतें. गांधीजींच्या नेतृत्वाखाली गेल्या तेरा वर्षांत तिनें अभूतपूर्व अशी जागृति जनतेत पसरवली. तिची विचारसरणी भायवर्गीय असली तरी कानिन्कायात्या तिच्यामुळे साहाय्य झाले होतें. तिची उपयुक्तता अद्यापि नष्ट झाली नसून राष्ट्रीय प्रेरणेच्या जागी सामाजिक प्रेरणांचे आरोपण होईपर्यंत काँग्रेसची उपयुक्तता नष्ट होणे शक्यहि नव्हतें. तेव्हा बहुतांशी काँग्रेस द्वारेच विचारविपयक व कार्यविपयक प्रगति होणे शक्य झाले असतें. अर्थात् या कामी इतर संस्थांचाहि उपयोग करून घेता आला असता.

अशा परिस्थितीत काँग्रेसचा सवध तोडणे म्हणजे राष्ट्रान्या जोरदार प्रवाहापासून अलग राहिल्याप्रमाणें अथवा आपल्या हातचें अत्यंत प्रभावी शस्त्र बोधट करून टाकल्याप्रमाणें झाले असतें. आणि त्यामुळे निष्फळ साहसकर्मत स्वतःची शक्ति कदाचित् वायाहि गेली असती. तथापि आहे ह्या स्वरूपांतच काँग्रेस राहिली तर मूलगामी असे मार्ग ती कवीं तरी पत्करणें शक्य आहे काय ? असा एकादा मार्ग स्वीकारण्याची वेळ आली तर काँग्रेसमध्ये दोन अथवा अधिक गट पडतील, निदानपक्षीं बरेच लोक काँग्रेसमधून फुटून निघतील ही गोष्ट उघड दिसत होती. अर्थात् अशा प्रसंगी देशापुढील प्रश्नांचे स्वरूप अधिक स्पष्ट होणार असेल अथवा उत्कृष्ट प्रकारें संघटित असा बहुगुंगय अथवा अल्पसंख्य गट मूलग्राही सामाजिक कार्यक्रमासाठी लढण्यास सिद्ध होणार असेल, तर काँग्रेसमध्ये फूट पडली म्हणून फारसे विनसलें असे म्हणण्याचे कारण नाही.

परंतु सभ्यां तरी काँग्रेस म्हणजे गांधीजी असा प्रकार दिसत होता. ते काँग्रेसत धोरण आंखतील? कधी कधी विचारसरणीच्या बाबतीत ते इतके मागासलेले असत की त्यांचे आश्चर्य वाटे पण प्रत्यक्ष कार्याच्या दृष्टीने पाहिले तर हिंदुस्थानांत त्यांच्याएवढा कांतिकारक झाला नाही असें कवूल करावे लागेल. गांधीजी ही व्यक्ति असामान्य कोटीतील असल्यामुळे नेहमीच्या मापाने त्यांना मोजणे अथवा नेहमीच्या तर्कवादाचा आश्रय करून त्यांची विचारसरणी जोखणे शक्य होणार नाही. स्वभावाने ते बडखोर असल्यामुळे व राजकीय स्वातंत्र्याशी ते वचनबद्ध झालेले अमल्याकारणाने स्वातंत्र्य मिळेपर्यंत निकाराने झुज करणे त्यांना प्राप्त होईल आणि ही क्रिया सुरू असतां जनतेच्या अचाट सामर्थ्याचे प्रवाह निर्माण होऊन मुद्द गांधीजीमुद्दां हळूहळू सामाजिक श्रेयाकडे वळतील अशी माझ्या मनाला आशा बाटत होती.

हिंदुस्थानांतल्या व बाहेरच्या कट्टर कम्युनिस्टांनी गेली कित्येक वर्षे गांधीजी व काँग्रेस ह्यांच्यावर दांतओठ खाऊन दळे चढवलेले असून काँग्रेसच्या पुढाऱ्यावर त्यांनी नीच हेतूचे आरोपही केलेले आहेत. काँग्रेसच्या विचारसरणीसंबंधी त्यांची बहुतेक शास्त्रीय टीका अत्यंत मार्मिक व मुद्देसूद असे. त्यांच्या टीकेतील अचूकपणा नंतरच्या काळांत काहीं अशीं सिद्ध झालेला आहे कम्युनिस्टांनी हिंदुस्थानच्या राजकीय परिस्थितीसंबंधी सुरुवातीला केलेले पृथक्करण बरेच अचूक ठरले आहे पण सर्वसामान्य तत्वांचे विवेचन सोडून तपशिलाचा विचार सुरू झाला, आणि विशेषतः काँग्रेसच्या कार्यासंबंधीचे विवेचन ते करू लागले की त्यांचे कयास साफ चुकू लागतात. कम्युनिस्टांचे सख्याबल व त्यांचे वजन इतके झुळूक राहण्याचे एक कारण असें आहे की, कम्युनिझमसंबंधी शास्त्रीय ज्ञानाचा प्रसार करून लोकांची मने वळवण्या-ऐवजी त्यांनी आपली बहुतेक शक्ति इतरांवर आग पाखंडण्यांतच खर्च केली ह्या चुकीचे प्रायश्चित्त त्यांना भोगावे लागले, व त्यामुळे त्यांचे पुढे नुकसानही झाले. कम्युनिस्टांपैकी बहुतेकांनी मजूरवर्गात कार्य केलेले आहे. तेथे चार दोन घोषणांवर काम भागते. पण पांढरपेशा वर्गात तेवढ्या सासुरींवर निभाव लागणार नाही. या देशामध्ये सांप्रत काळी बुद्धिजीवि मध्यमवर्ग हा अत्यंत क्रांतिप्रवण वर्ग आहे ही गोष्ट त्यांना समजलेली दिसत नाही. असेही म्हणतां येईल की कट्टर कम्युनिस्टांच्या विरोधी सिद्धांतांना न जुमानतांच पुष्कळशा बुद्धिजीवि लोकांनी कम्युनिझमचा स्वीकार केलेला आहे.

कम्युनिस्टांच्या मताप्रमाणे जनतेच्या शक्तीचे दडपण सरकारवर आणून हिंदी भांडवलदार व जमीनदार यांच्यासाठी चार सवलती मिळवाव्या हे काँग्रेस-पुढाऱ्यांचे उद्दिष्ट आहे. काँग्रेसचे साध्य काय? तर “शेतकरी, कनिष्ठ मध्यमवर्ग, व मजूर यांच्यामध्ये भाजलेला आर्थिक व राजकीय असतोप मुबई, अहमदाबाद व कलकत्ता येथील भांडवलवाल्यांच्या गाड्यांस जुपणे.” कम्युनिस्टांच्या कल्पनेप्रमाणे

हिंदी भांडवलदार पडयाआड बसून राहतात आणि काँग्रेस वर्किंग कमिटीला पहिला हुकुम सोडतात की सामुदायिक चळवळ सुरू करा, आणि सामुदायिक चळवळ फार फोफावली व तिचे स्वरूप अतिशय उग्र झाले की लगेच दुसरा हुकुम सोडतात की आता ती बंद करा अगर तिला निगळ्याच मार्गावर न्या. त्यांची अशीही कल्पना आहे की ब्रिटिश लोक येथून जावे अशा काँग्रेसच्या पुढाऱ्यांची मनापासून इच्छा नाही. अर्धपोटी जनतेचे नियंत्रण करण्याचे व तिची पिळवणूक चालू ठेवण्याचे काम येथील मध्यमवर्गीया झेपावयाचे नाही, यासाठी काँग्रेसला ब्रिटिशांचे वास्तव्य हवेसे वाटते, असा बुद्धिवाद कम्युनिस्ट करीत असतात.

या विचित्र भीमासेवर अधिकारी कम्युनिस्टांचा विश्वास बसावा ही नवलाची गोष्ट होय पण ज्याचा असत्या कल्पनाभाहडावर विश्वास बसला ते हिंदुस्थानांत अपेशी ठरले तर त्यांत मात्र कांहीं नवल नाही. मूलभूत चूक अशी की हिंदुस्थानातील राष्ट्रीय चळवळ ते युगोपतील मजूर-चळवळीच्या मापाने मोजतात. तेथील मजूर-पुढाऱ्यांनी चळवळीचा विश्रामघात केला त्यांचाच दाखला ते काँग्रेसच्या पुढाऱ्यांनाही लागू करतात. हिंदुस्थानातील राष्ट्रीय चळवळ मजुरांची अथवा वर्गजागत कामकाऱ्यांची चळवळ नव्हे ही गोष्ट स्पष्टच आहे. ती मध्यमवर्गीयांचीच चळवळ असून सामाजिक रचना बदलणे हे तिचे ध्येय नाही तिचे ध्येय राजकीय स्वातंत्र्य आहे ही गोष्ट 'राष्ट्रीय सभा' ह्या नांवावरून सुद्धा कळून येईल. हे ध्येय मूलगामी नाही, आधुनिक काळात राष्ट्राद ह्या शिळा झाला आहे अशी टीका हवी तर करावी, पण चळवळीचा मूल पाया मान्य केल्यानंतर काँग्रेसचे पुढारी ज्या अर्थी जमीनदारी अथवा भांडवलदारी पद्धतीत उलथापालथ करीत नाहीत, त्या अर्थी ते जनतचा विश्रामघात करतात असे म्हणणे मूर्खपणाचे आहे. अशा उलथापालथी आम्ही करू अशा प्रतिज्ञा त्यांनी कधी केलीच नव्हती. जमीनदारी व भांडवलदारी पद्धतीत फेरबदल करावा अशा मताचे कांहीं लोक काँग्रेसमध्ये आहेत व त्याचे सत्याबल वाढतहि आहे. परंतु काँग्रेसतर्फे अधिकृत रीत्या बोलण्याचा हक्क त्यांना अद्यापि प्राप्त झालेला नाही.

हिंदी भांडवलदारांचा (बऱ्या जमीनदारांचा व तालुकदारांचा नव्हे) राष्ट्रीय चळवळीपासून व परदेशी बहिष्कारापासून बराच फायदा झाला ही गोष्ट खरी आहे. परंतु कोणत्याहि राष्ट्रीय चळवळीत असे घडणारच. मुंबईच्या गिरणीसघाने तर कायदेभंग व ब्रिटिश मालाचा बहिष्कार सुरू असता लेंकेशायरबरोबर तह करण्याची बहादुरी गाजवून दाखविली ! ह्या त्यांच्या कृत्यामुळे स्वातंत्र्याच्या लढ्याचा घात झाला असे काँग्रेसला वाटले व काँग्रेसने तसे स्पष्ट शब्दांत बोलूनहि दाखविले. मुंबईतील गिरणी-मालकांच्या असेंज्येतील प्रतिनिधीने आमच्यापैकी बहुतेक जण तुरुंगांत असतांना काँग्रेसची व इतर जहाळ लोकांची बदनामी करण्याचे कार्य देखील अव्याहत चालू ठेविले होते.

गेल्या कांहीं वर्षांत हिंदी भांडवलदारांनीं जें धोरण प्रकट केलें आहे, त्यान्याकडे काँग्रेसच्या व राष्ट्रीयत्वाच्या दृष्टीनें पाहिलें तरीहि तें निंयच ठरतें. ओटावा-कारामुळें कांहीं गटांचा तात्कालिक फायदा झाला असला तरी एकंदरीत हिंदी उद्योगधंद्यांचें त्यामुळें नुकसान झालेलें असून त्यांच्यावर ब्रिटिश भांडवल व ब्रिटिश कारखाने यांचा अधिकच पगडा बसला आहे. हजारों लोक नुरुंगांत पडलेले होते, व राष्ट्रीय स्वातंत्र्याची चळवळ सुरू होती तेव्हां जनतेला अहितकारक अशा ह्या करारनाम्यावर सहा करण्यांत आल्या. प्रत्येक वसाहतीनें इंग्लंडकडून अत्यंत कडक अशा अटी कबूल करून घेतल्या, परंतु हिंदुस्थानचें भाग्य काय विचारावें ! त्यानें इंग्लंडकडे नजराण्याचीं तबकेंच्या तबकें पोचविलीं. आणि गेलीं कांहीं वर्षे जनतेच्या हिताहिताची पर्वा न करितां येथील भांडवलदार सोन्याऱ्याचे सट्टे खेळत आहेत.

मोठ्या जमीनदारांविषयी व तालुकदारांविषयी विचार करावयाचा तर मंडलाकार परिषदेमध्ये त्यांनीं आपलें सर्व बळ काँग्रेसच्या विरुद्ध पारड्यांत रिचवले व कायदेभंगाच्या काळांत आपण सरकारच्या बाजूचे आहोंत असें छातीठोकपणें त्यांनीं जाहीरहि केलें. अनेक प्रांतांतून सरकारनें दडपशाहीचे कायदे पास करून घेतले ते त्यांच्याच साहाय्याने. स. प्रां. कायदे मंडळांत असलेल्या जमीनदारांच्या प्रतिनिधींपैकीं बहुसंख्य लोकांनीं सत्याग्रही कैद्यांच्या मुक्ततेविरुद्ध मतें दिलीं होती.

जनतेचें दडपण आल्यामुळें वरवर चढाईची दिसणारी चळवळ गांधीजींना १९२१ व १९३० सालीं सुरू करावी लागली, ही कल्पना साफ चुकीची आहे. जनतेंत खळबळ होती हें खरें; पण दोन्ही वेळां जनतेला चालना दिली ती गांधीजींनींच. १९२१ सालीं तर त्यांनीं एकट्याच्या बळावर काँग्रेसला असहकारितेकडे खेंचून नेलें. आणि कोणत्याहि प्रकारें त्यांनीं विरोध दर्शविला असता तर चढाईची व परिणामकारक अशी कसलीहि चळवळ करणें १९३० सालींमुद्दां अशक्य झाले असतें.

वेडीविद्री वैयक्तिक टीका करण्यांत येतें हें दुर्दैव होय. कारण त्यामुळे खऱ्या प्रश्नांतील लक्ष उडून तें दुसरीकडे वेधलें जातें. गांधीजींच्या शुद्ध हेतू-बहुल शंका घेणें म्हणजे आपणच आपल्या पंधाचें मातेरें करून घेण्यासारखें आहे. कारण सत्याची प्रति मूर्ति म्हणून त्यांना लाखों लोक समजतात, आणि सत्य तितकें आचरण्यासाठीं ते किती जीव तोडून प्रयत्न करीत असतात तें त्यांच्या दृढ परिचयाच्या हरएक माणसाला चांगलें ठाऊक झालेलें आहे.

मोठ्या शहरांतील मजुरांशींच हिंदी कम्युनिस्टांचा संबंध आल्यामुळें खेडेगांवांची त्यांना फारच थोडी माहिती आहे. हिंदी कामगारांचें लढ्यांतील स्थान महत्त्वाचें आहे व त्यांचें महत्त्व इत्थुत्तर वाढतहि जाईल. तथापि सध्यां तरी त्यांना शेतकऱ्या-नंतरचेंच स्थान पत्करिलें पाहिजे. कारण, आज शेतकऱ्यांचाच प्रश्न हिंदुस्थानपुढें प्रामुख्यानें आहे. काँग्रेसचे प्रचारकहि सर्व देशभर पसरलेले आहेत. काँग्रेसची

प्रगति होत होत तिला प्रचंड अशा शेतकरी सघटनेचें स्वरूप प्राप्त व्हावें हेंच कमप्राप्त होय. शेतकऱ्यांचें निकटवर्ती ध्येय साध्य झालें कीं, त्यांचें क्रांतिकारक स्वरूप नष्ट होत असतें. शहर विरुद्ध खेडी व कामगार विरुद्ध शेतकरी हा नेहमींचा लढा भविष्यकाळीं हिंदुस्थानांत कदाचित् उपस्थित होईलहि.

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांपैकी व पुढाऱ्यांपैकी पुष्कळ लोकांशी परिचय घडून येण्याचें भाग्य मला लाभलेलें आहे. त्यांच्याहून उमदीं माणसें भेटणें दुरापास्त आहे असें मला वाटतें. तरीहि अत्यंत महत्त्वाच्या बाबतींत त्यांचे-माझे मतभेद होतात व मला इतक्या उघड उघड दिसत असलेल्या गोष्टी त्यांना आकलन होऊं नयेत, अथवा त्यांचें महत्त्व त्यांना वाटूं नये हें पाहून माझे मन केव्हां केव्हां उद्विग्नहि होतें. बुद्धिमांड्याचा ह्यांत कांहीं संबंध नाही. निरनिराळ्या विचार-पद्धतींच्या चाकोरी-तून आमच्या गाळ्या चालत. आहेत हेंच आमच्यांतील मतभेदाचें कारण होय. एकदम चाकोरी बदलणें किती अवघड असतें बरें? दुसऱ्या पक्षाला दोष देण्यांत तात्पर्य नाही. समाजवाद म्हटला कीं जीवनाकडे व जीवनांतील समस्येकडे पाहण्याचा एक मानसिक दृष्टिकोण त्यांत समाविष्ट झालेला असतो. समाजवादाची व्याप्ति केवळ तर्कशास्त्रापुरतीच नाही. जीवनाचे खडतर अनुभव आपणांस नव्यां मार्गावर बळेंच ओढून नेतात आणि सरते शेवटीं भिन्न विचारसरणीचा स्वीकारहि आपण करतो. पण हें सारें घडत असतां किती कष्ट पडतात. या मतपरिवर्तनाच्या कामीं आपणाला कदाचित् अल्पस्वल्प साहाय्यहि करतां येईल. आणि एका फ्रेंच सुभाषितांत सांगितल्याप्रमाणें कदाचित् असेंहि घडेल कीं :

“ दैवा ठक्वाया एक्या मार्गे जावं
दैवाने गांठावं त्याच मार्गी. ”

धर्म म्हणजे काय ?

आमच्या शांत व सरळसूत अशा तुहंगातील जीवनांत १९३२ सप्टेंबरच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यांत एकाएकी बॉबगोळा पडावा त्याप्रमाणें खळबळ उडून गेली. रॅम्से मॅक्डोन्लडच्या जातिनिर्णयामुळे हरिजनाना स्वतंत्र मतदार सघ देण्यांत आले या गोष्टीचा निपेध म्हणून “ प्राणान्तिक उपवास ” करण्याचें गांधीजींनीं ठरविलें आहे अशा बातमी येऊन थडकली. लोकाना धक्के देण्याचें अचाट सामर्थ्य त्यांच्या अंगीं होते ! माझ्या डोक्यात हजारो विचारांचे काहूर माजले. किता तरी सभाव्यता, किती तरी अडचणी डोळ्यांपुढें दिसूं लागल्या व माझ्या मनाची शांति पार लयाला गेली. दोन दिवस माझ्याभोवतीं अधाराचे राज्य पसरलें होतें. प्रकाशाचा एक किरणहि तेथे फिरकेना, मग मार्ग न्याहाळणार कोठून ? खाजगी स्नेहाची ओढ तर विलक्षणच होती. गांधीजी पुनः आपल्या दृष्टीस पडणार नाहींत असें मनांत आलें कीं वेदना होत. एका वर्षापूर्वी त्यांनीं इंग्लंडच्या बोटीवर पाय ठेवला तेव्हां मी त्यांना पाहिले, तेंच अखेरचे दर्शन ठरणार का ?

त्यांनीं मतदारसंघासारख्या किरकोळ मुद्द्यावर अतिम बलिदान करण्यास तयार व्हावें यामुळें मला त्यांचा राग आला. आमच्या स्वातंत्र्याच्या चळवळीवर त्यांचा काय परिणाम होईल ? जिव्हाळ्याचे प्रश्न कांहीं काळ तरी मागें पडणार नाहींत का ? आणि समजा त्यांना हवी ती गोष्ट मिळाली, हरिजनांना सयुक्त मतदार सघ देण्यांत आला तर काय घडून येईल ? आपण कांहीं तरी मिळविले आतां सध्यां तरी अधिक चळवळ करण्याचें कारण नाहीं अशी भावना लोकांत प्रसृत होणार नाहीं का ? आणि मग सरकारच्या जातिनिर्णयाचा व एकदर धोरणाचा आपण स्वीकार केला असेंच नाहीं का ठरणार ? असहकार व कायदेभंग यांशीं हें वर्तन कितपत सुसंगत आहे ? त्यागाच्या आणि वीरोचित प्रयत्नांच्या समुदांत आजकल आम्ही अवगाहन केलें; आतां सरते शेवटीं असल्या क्षुल्लक गोष्टींच्या डबक्यांत बुंबत राहण्यांत आम्ही धन्यता मानावी काय ?

राजकीय प्रश्नांत धर्म व भावना यांची मिसळ करावयाची व पदोपदीं देवाचें नांव घेत असावयाचें ही गोष्ट मला मुळींच पसत पडत नसे. त्यांच्या बोलण्यावरून असें वाटावें कीं, उपवासाची तिथीदेखील जणूं कांहीं ईश्वरानेंच त्यांच्या कानांत सांगितली होती. ही किती अनिष्ट प्रथा ते पाडीत होते !

पण बापू जर अंतरले तर ? हिंदुस्थानची मग काय अवस्था होईल ? राजकारण कसे चालेल ? पुढचा काळ भयाण व तमोमय दिसू लागला आणि माझे अंतःकरण निराशेने व्याप्त होऊन गेलें.

विचार कर कर केला, पण डोक्यांत सगळ्या गोंधळ माजला होता. संतापाचे आणि विषादाचे भाव दाटले होते; आणि या मनस्तापाला कारणीभूत झालेली जी व्यक्ति तिच्याविषयी वाटणाऱ्या प्रेमाच्या लहरीहि त्यांतच मिसळत होत्या. काय करावें तें सुचेना. सर्वांशींच व विशेषतः स्वतः माझ्याशीं मी तुसडेपणानें वागूं लागलों.

इतक्यांत एक विलक्षण गोष्ट घडून आली. भावनांचें वादळ होऊन गेल्यावर हृदयाकाश जरा प्रसन्न झालें आणि भविष्यकाळ पूर्वीइतका अंधकारमय वाटेना. लोकांच्या मनःस्थितीचा अचूक अदाज बांधून योग्य तीच गोष्ट करण्याची कला बापूजींच्या अंगी होती. माझ्या दृष्टीनें असमर्थनीय असलेलें त्यांचें हें कृत्य केवळ तात्कालिक राजकीय उद्दिष्टाच्या सकुचित क्षेत्रांतच नव्हे तर राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या विस्तीर्ण क्षेत्रांतहि बहुपरिणामी ठरणारें असेल. आणि समजा बापूंना मृत्यु आला, तरीहि आमचे हें युद्ध चालू राहणारच. तेव्हां कांहींहि घडो, आपण तयारीने राहिलें पाहिजे. गांधीजींना मृत्यु आला तरी धीर गमवायचा नाही असा मनाचा धडा केल्यावर कोलाहल शांत झाला आणि जगांत कोणतेंहि संकट आपणावर गुदरले तरी त्याला तोंड देण्याइतके सामर्थ्य आपल्या अंगी आहे अशी हिंमत वाटूं लागली.

गांधीजींच्या उपवासानें सर्व देशभर अपूर्व अशी खळबळ माजून एकाएकी हिंदु समाजांत उत्साहाची एवढी प्रचंड लाट उसळली की, तिच्या धक्क्यानें अस्पृश्यता मुळासकट उलथून पडणार असे वाटूं लागलें, येरवड्याच्या तुहंगांत बसलेल्या या लहानशा मूर्तींच्या हातांत केवडी जादू आहे, लोकांचीं अंतःकरणे हालवून सोडण्याची काय विलक्षण हातोटी तिच्या अर्थां आहे, असें मला वाटलें !

त्यांनीं मला एक तार पाठविली. माझ्या शिक्षेनंतर त्यांनीं मला पाठविलेला हा पहिलाच संदेश. तारेंत पुढीलप्रमाणें मजकूर होता :

“ ह्या आत्यंतिक यातनेच्या काळांत डोळ्यांना तुमची मूर्ति दिसत होती. उपवासासंबंधीं तुमचें मत काय आहे तें जाणण्याची माझी फार इच्छा आहे. तुमचें मत मला किती मोलाचें वाटतें तें तुम्हाला माहिती आहेच. इंदु व सरूपचीं मुलें भेटावयास आलीं होतीं. इंदु आनदांत आहे. गालहि जरा वर आलेले दिसले. माझी प्रकृति छान आहे. उत्तर तारेनें यावें. सप्रेम आशीर्वाद. ”

उपवासाच्या यातना होत असतां व इतर अनेक व्यवधानें सांभाळावयाचीं असतां माझी मुलगी व माझ्या बहिणीचीं मुलें भेटावयास आलीं होतीं वगैरे गोष्टी त्यांनीं लिहाव्या, इतकेंच नव्हे तर इंदिरा थोडी लज्ज झाली आहे असाहि उल्लेख केल्याशिवाय राहूं नये हें किती विलक्षण ! पण त्याचबरोबर गांधीजींच्या स्वभावाला

किती अनुरूप ! जीवनांतील दिसावयाला धुळक पण महत्त्वानें मोठ्या गोष्टी गांधीजींच्या नजरेंतून कधीहि सुटावयाच्या नाहीत.

मतदारसंघासबंधीं कांहीं तरी तडजोड ठरल्याची बातमीहि मला त्याच वेळीं कळली. सुपरिंटेंडेंटच्या मेहरबानीमुळें मला गांधीजींना तारेंनें उत्तर पाठवितां आलें. मी असें लिहिलें होतें:

“ तुमची तार व तडजोडीसंबंधीं त्रुटित बातमी समजली त्यामुळें फार समाधान व आनंद वाटला. तुमच्या प्राणांतिक उपवासाची बातमी प्रथम कळली तेव्हां मानसिक यातना होऊन गोंधळ उडाला, पण अखेरीस आशावादाची सरशी होऊन मन शांत झालें. पददलित वर्गासाठीं करावा तो त्याग थोडाच आहे. खालच्यांतल्या खालच्या वर्गांना मिळणाऱ्या स्वातंत्र्यावरूनच राष्ट्रीय स्वातंत्र्याची किंमत ठरविली पाहिजे. पण एकमेव ध्येय इतर प्रश्नांच्या गर्दीत अटश्य होईल कीं काय अशी चिंता वाटते. धार्मिक दृष्ट्या विचार करणें मला शक्य नाही. तुमच्या साधनांचा इतर लोक दुरुपयोग करतील ही भीति आहेच. पण तुमच्यासारख्या किमयागाराला मी कोण उपदेश करणार ? सप्रेम नमस्कार. ”

पुण्याला जमलेल्या मंडळींच्या तडजोडीवर सव्या होऊन ब्रिटिश मुख्य प्रधानानेंहि कधीहि न दाखविलेल्या तत्परतेनें ती मान्य केली व तदनुरूप जातिनिर्णयांत फरक करण्यांत आला. गांधीजींनीं उपवास सोडला. मला असे तह व तडजोडी फारशा पसंत पडत नाहीत; पण आंतील कलमांचा विचार सोडून दिला तर पुण्याची तडजोड मला पसंत पडली असें म्हटलें पाहिजे.

गडबड थांबली, आणि तुरुंगांतील जीवनाचें रहाटगाडगें पुनः फिरूं लागलें. हरिजनचळवळीविषयींच्या व गांधीजींच्या तुरुंगवासांतील कार्यक्रमाविषयींच्या बातम्या आम्हांला कळत, पण त्यांपासून मला फारसा आनंद होत नसे. अस्पृश्यता-निवारणाची व अस्पृश्योद्धाराची चळवळ झपाट्यानें पुढे भरारली यांत शंका नाही. तें इष्टच होतें. पण त्यामुळें कायदेभंगाचा जोर हटला हें निःसशय. देशाचें लक्ष दुसरीकडे लागलें व अनेक काँग्रेस-कार्यकर्त्यांनीं हरिजनकार्य हातीं घेतले. तुरुंगवास आणि विशेषतः लाठीमार व जप्त्या हीं अरिष्टें टाळण्यासाठीं या लोकांपैकीं बहुतेकांस कांहीं तरी निमित्त हवें होतें. गोष्ट स्वाभाविक होती; कारण हजारो कार्यकर्त्यांनीं घरादारांची राखरांगोळी करून आत्यंतिक दडपशाही एकसारखी सहन करीत राहावें अशी अपेक्षा तरी कशी करतां येईल ? असें असलें तरी राष्ट्रीय चळवळीचा हळूहळू होणारा हा अधःपात पाहून मनाला विषाद वाटे. इकडे कायदेभंग चालू होताच. १९३३ च्या कलकत्ता-काँग्रेसप्रमाणें कांहीं लाटाहि मधूनमधून उठत असत. हरिजन-कार्यासाठीं गांधीजींना तुरुंगांत कांहीं सवलती मिळाल्याकारणानें त्यांच्या कारागृहवासामुळें मनाला बोंचत राहणारें शक्यहि पूर्वीप्रमाणें बोंचेनासें झालें. ह्या सर्व बनावामुळें माझ्या मनाचा हिरमोड होऊन गेला.

नंतर बऱ्याच महिन्यांनीं म्हणजे १९३३ च्या मे मध्ये गांधीजींचा एकवीस दिवसांचा उपवास सुरू झाला. त्याहि वेळीं प्रथम बातमी कळतां क्षणींच मनाला धक्का बसला; पण हे प्रसंग अपरिहार्य समजून मीं मन घट्ट केलें होतें. त्यांनीं एकदां निश्चय जाहीर केल्यावर लोकांनीं उपवास सोडण्यासाठीं त्यांना गळ घालावी ह्याचीच मला चीड आली. उपवास म्हणजे मला गोंडबंगाल वाटे. त्यांचा निश्चय होण्यापूर्वीं माझें मत विचारलें असतें तर मीं खात्रीनेच जोराचा विरोध केला असता पण गांधीजींच्या शब्दाला फार किंमत आहे असें माझें मत असल्याकारणानें त्यांना शब्द परत घ्यावयास लावणें चुकीचें आहे अशी माझी समजूत होती. शिवाय ते करीत असलेली गोष्ट स्वतः त्यांना अपरंपार महत्त्वाची अशी वाटत होती.

उपवासास आरंभ होण्यापूर्वीं कांहीं दिवस आधीं त्यांनीं मला वैशिष्ट्य-निदर्शक असे एक पत्र लिहिलें. तें वाचून माझें मन विरघळून गेलें आणि मीं पुढीलप्रमाणें तार केली.

“ पत्र पावलें. कळत नाहीं त्या गोष्टीबद्दल काय लिहिणार ? अपरिचित अशा प्रदेशांत माझी वाट चुकली आहे. अंधारांत चांचपडत पुढें जाण्याचा प्रयत्न मी करीत आहे, पण पावलें ठेंबाळत आहेत. ह्या रानांत परिचित असे काय ते तुम्हीच. कांहींहि घडो, तुमच्याबद्दलचें प्रेम व तुमच्याविषयींचे विचार मनांतून नाहीसे होणार नाहीत. ”

त्यांच्या कृत्यांबद्दलच्या तीव्र नापसंतीचा विचार मीं आवरता घेतला. तरीहि त्यांना आनंददायक असा संदेश आपण पाठविला नाहीं. भयंकर अशा दिव्यांतून जाण्याचा त्यांनीं निश्चय केला आहे, कदाचित् ते मृत्युमुखींहि पडतील तेव्हां त्यांच्या मनाला संतोष वाटेल असा संदेश पाठवलाच पाहिजे; या दिव्यांतून बाहेर पडावयाचें तर सर्व शक्ति एकत्रटून झुंजावयास हवें; अशा प्रसंगीं लहान दिसणाऱ्या गोष्टींचा मनावर फार परिणाम होत असतो. कांहींहि घडलें, त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकावी लागली, तरी आपण धोर धरून सारें सहन केलें पाहिजे, असे अनेक विचार मनांत येऊं लागले. म्हणून मीं पुनः एक तार केली:

“ फार मोठ्या संकटमय अशा प्रवासांतलें पहिलें पाऊल तुम्हीं टाकिलें आहे. या प्रसंगीं मी पुनश्च आपलें संप्रेम अभिनदन करतो. परिणाम कांहींहि घडला तरी उत्तम असें फळच त्यापासून मिळेल व कांहींहि झालें तरी तुम्हींच यशस्वी व्हाल असें मला वाटूं लागलें आहे याची खात्री असू यावी. ”

उपवास पार पडला. पहिल्याच दिवशीं त्यांना तुरुंगांतून सोडून देण्यांत आलें व गांधीजींच्या सल्ल्याप्रमाणें कायदेभंग सहा आठवड्यांपर्यंत तहकूब करण्यांत आला.

देशामध्ये पुनः भावनांना पूर लोटला आणि हे प्रयोग राजकीय दृष्ट्या बरोबर आहेत कीं नाहींत अशा विचारांत मी पडलों. ही केवळ धर्मपुनरुज्जीवनाची

चळवळ होती. तर्कशास्त्राला तिचा प्रवाह क्षणभर देखील थोपवतां आला नसता. सारा देश त्या महात्म्याकडे आदरपूर्ण दृष्टीने पाहत राहिला होता. चमत्कारा-मागून चमत्कार ते करून दाखवतील, अस्पृश्यता ते नष्ट करतील, स्वराज्य मिळवतील आणि अशाच इतर अनेक गोष्टी घडतील अशी जनतेची अपेक्षा होती. स्वतः मात्र थोडेंसुद्धां काम करण्याची लोकांची तयारी नव्हती, आणि इतरांनीं विचार करावा असा गांधीजींचाहि आग्रह नव्हता. आत्मशुद्धि व त्याग यांच्यावर त्यांचा सगळा भर. गांधीजींबद्दल माझ्या मनांत कितीहि प्रेम असलें, तरी विचारदृष्ट्या मी त्यांच्या-पासून लांब लांब चाललों आहे असें मला वाटूं लागलें. राजकीय चळवळींत ते आपल्या बिनचूक अशा स्वाभाविक प्रेरणांचा पुष्कळां कौल घेत. कार्य करण्याची ईर्ष्या देखील त्यांच्या अंगीं मुबलक होती. परंतु राष्ट्राला शहाणें करावयाचें असेल तर श्रद्धेच्या मार्गाची शिकवण देणें योग्य ठरेल काय ? कांहीं काळ त्यापासून फायदाहि होईल, पण अखेरीस काय ?

शिवाय मला हेंहि कळेना कीं हिंसा व कलह यांवर आधारलेली चालू समाज-घटना ते कशी मान्य करतात ? तुरुंगातून बाहेर पडलों कीं माझ्यापुढें संकटें उभीं राहणार ह्याची मला जाणीव होती. पण आतां मी एकाकी आणि पोरका झालों आहे असें मला वाटूं लागलें. ज्या हिंदुस्थानच्या चरणीं मी माझे प्रेम अर्पण केलें, ज्याच्या उन्नतीसाठीं मी खपलों, तो हिंदुस्थान मला एकाद्या अपरिचित प्रदेशाप्रमाणें वाटूं लागून माझ्या मनाचा गोंधळ उडाला. माझ्या देशबांधवांची विचारधारा व त्यांची अंतःकरणप्रवृत्ति मला मान्य होत नाही हा माझाच दोष असेल काय ? भगदीं निकटचे सहकारी व मी यांच्यामध्ये डोळ्यांना न दिसणारा एक प्रचंड तट उभा राहिलेला आहे, त्यावरून आपल्याला पलीकडे जातां येणार नाही असे विचार डोक्यांत येऊन मन खिन्न झालें कीं ते म्यालेल्या गोगलगाईप्रमाणें सर्व बाजूंनीं आक्रसून जाई. जुनी विचारसरणी, जुन्या आशा, जुन्या आकांक्षा, एकंदरीत जीर्ण जगाचेंच वातावरण आपल्या सहकाऱ्यांभोंवतीं पसरलें आहे असें मला वाटत असे. आणि मला हवें असलेलें नवें जग ? तें तर अद्यापि किती तरी दूर होतें.

“ नाहिं कुठे टेकाया मस्तक हें थारा

एक नष्ट होय जगत

न दुजे जनना समर्थ

चालति या दोहोंमधिं सतत येरझारा । ”

हिंदुस्थान हा धर्मप्रधान देश आहे असा समज प्रचलित आहे. एकमेकांचीं टाळकीं सडकून हिंदु, मुसलमान व शीख आपापला धर्मावरील विश्वास जगजाहीर करीत असतात. धर्माचें संघटित स्वरूप हिंदुस्थानांत व इतरत्र जें माझ्या दृष्टीस पडलें, त्यामुळें मला तर तिरस्कारयुक्त भीति वाटूं लागली आहे. अशा धर्माचा मी अनेकवार निषेध केलेला असून त्याचा निःपात केला पाहिजे असें माझे मत आहे.

धर्माच्या नांवाखाली बहुतेक वेळां अन्धश्रद्धा आणि प्रगतिपराङ्मुखता, कर्मठपणा आणि कडवेपणा, प्रज्ञाहतवृत्ति, पिळवणूक, आणि स्वार्थरक्षण यांचाच धांगडर्धिगा सुरू असलेला दिसतो. तथापि मनुष्याच्या अंतरंगांतील एक खोल दडलेली तहान ज्यामुळे तृप्त होईल असे कांहीं तरी धर्मात आहे हे मी ओळखून आहे. वेदनापीडित असलेल्या जीवांना त्याने शांतविले, सुखविले, आणि अचाट शक्तिसामर्थ्य संपादन केले ते एरवीं कसे शक्य झाले असते? ती शक्ति व ते सुख, अधश्रद्धेच्या व संशया-भावाच्या आडोशाला बसल्यामुळेच प्राप्त झाले आहे काय? उघड्या समुद्रावरील वादळापासून अन्धश्रद्धेच्या बदरांत मुक्काम केला म्हणजे बचाव होतो, ह्या कल्पनेतूनच त्या मनःशांतीचा उद्भव झाला असेल का? की धर्मांमुळे प्राप्त होणाऱ्या मानसिक शांतीमध्ये अधिक कांहीं तथ्यांश आहे? कांहीं व्यक्तींकडे पाहून तरी त्या मनःशांतीत सत्त्वांश असेल असा प्रश्न होतो हे खास.

सघटित धर्मांचे इतिहासकालीन स्वरूप कांहींही असो, वर्तमान काळांत तरी खोबरे निघून गेलेल्या करवंतीचे स्वरूप त्याला प्राप्त झालेले दिसते. त्याचा बाह्य पापुद्रा पूर्ववत् कायम असला तरी आंत अजिबात निराळाच मालमसाला भरलेला आढळतो, आणि आंतल्या गाभ्यांतला पुष्टितुष्टिमय भाग कोठे शिल्लक असलाच तर त्याच्याभोवती हानिकारक अशा इतर द्रव्यांचा साख जमलेला असतो.

पौर्वाण्य त्याचप्रमाणे पाश्चात्य धर्मांचीही अशीच स्थिति आहे. धर्मांशी ज्याचा काडीचाहि संबंध नाही अशा नाममात्र धर्मांचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे इंग्लिश चर्च.* इंग्लिश चर्च म्हणजे तेथील शासनसंस्थेचे एक राजकीय खातेच बनून गेले आहे. इंग्लिश चर्चेचे पुष्कळ भक्त फार थोर व चारित्र्यवान् पुरुष आहेत ह्यांत शका नाही. परंतु भांडवलशाही व साम्राज्यशाही यांना आपले हिडिस स्वरूप झांकण्याकरतां चर्चेकडून नीतीची व ख्रिस्त धर्मांची झूल वापरण्यास मिळवी याचें नवल वाटते. आशिया व आफ्रिका खंडांतील ब्रिटिशांच्या पेढारी वृत्तीचे समर्थन नैतिक सिद्धान्तानुसार चर्चेकडून होत गेल्यामुळे आपण जे जे करूं ते ते योग्यच आहे अशी लोकविलक्षण धिटाईची वृत्ति इंग्रज लोकांच्या मनांत रुजत गेली. ही वृत्ति चर्चेमुळे उत्पन्न झाली की या वृत्तींतून सध्याच्या चर्चेची निर्मिती झाली ते मला सांगतां येणार नाही. “विश्वासघातकी इंग्लंड” ही पदवी इंग्लंडला फार जुन्या

* हिंदुस्थानांत तर सरकार व चर्चे यांची एकरूपता परमावधीला पोचल्याचें दिसून येते. हिंदी करानून तनखा खाणारे धर्मगुरू हे सनदी अधिकाऱ्यांप्रमाणेच साम्राज्य सत्तेचीं प्रतीके बनून राहिले आहेत. अर्थात् कांहीं अभिनंदनीय अपवाद त्यांच्यामध्येहि सांपडतातच. पुण्याच्या ख्रिस्त सेवा संघांत कांहीं थोर इंग्रज माणसें अमून हिंदी लोकांची ते निःस्वार्थपणे सेवा करीत असतात. हिंदुस्थानांतील जनता ज्यांची आठवण दुबा देऊन काढते असे इतरहि पुष्कळ इंग्रज धर्मगुरू आढळून येतील.

कार्मी प्राप्त झालेली आहे. तथापि ज्यांचा स्वतःचाच इतिहास काळकुट्ट आहे त्या साम्राज्यवादी राष्ट्रांनी इंग्लंडला विश्वासघातकी म्हणून हिणवण्यांत काय तात्पर्य ? इतर राष्ट्रे ब्रिटिशांपेक्षांहि अधिक क्रूर वृत्तीने वागत आली आहेत, परंतु आपल्या स्वार्थावर धर्माचा मुलामा चढविण्याच्या कार्मी ब्रिटिशांसारखे यश कोणालाच लाभलेले नाही. स्वतःच्या डोळ्यांतील मुसळ तसेच राहू देऊन दुसऱ्याच्या डोळ्यांतील कुसळ काढण्यासाठी उतावळेपणा करण्याचा गुण आपणा सर्वांतच असतो, पण ब्रिटिश लोक या गुणांत बिनजोड ठरतील.

प्रॉटेस्टंट पथाने इहपरलोकीं दोन्हीकडे डग्या मारण्याचा प्रयत्न केला. इहलोकीं त्यांनी आपल्या दुकानाचा थाट जमवला खरा, पण त्या पंथाचे धार्मिक स्वरूप हिणकस होत चालले व हळूहळू त्याची धार्मिक बाजू नष्ट होऊन प्रॉटेस्टंटंच्या धर्ममठाना मोठ्या पेढीचे स्वरूप प्राप्त झाले. पाश्चात्य देशांत रोमन कॅथॉलिक पथ एवढाच काय तो एक जिवंत धर्मपंथ उरला आहे. इस्लामी व हिंदु धर्माप्रमाणेच कॅथॉलिक धर्मातहि शकाकुशकांना अथवा संदेहबुद्धीला अवकाश नाही. ह्या आयुष्यांत कोठे कांहीं कमतरता असेल तिची भरपाई पुढील आयुष्यांत होऊन जाईल असे आश्वासन कॅथॉलिक पथांतहि भक्तगणांना मिळत असते.

असल्या ह्या धर्मरूपी बदराचा आश्रय मला करतां येईल असे वाटत नाही. वादळांचा व लाटांचा मारा सहन करीत उघड्या समुद्रावर राहणेच मला पसंत आहे. मरणोत्तर जीवनाविषयीहि मला फारशी फिकीर वाटत नाही. इहलोकींच्या प्रभ्रांतच माझे सारे लक्ष गुतलेले आहे. नीतीवर अधिष्ठित व धर्माविषयी साशंक असा चिनी लोकांचा परंपरागत दृष्टिकोण मला स्वीकारावासा वाटतो; पण तदन्तर्भूत व्यवहारविषयक सिद्धान्त मात्र मला मुळीच मान्य होण्यासारखे नाहीत. या धर्मदृष्टीचे नांव 'टाओ.' जीवनाचा संन्यास न करतां त्याचा स्वीकार करा. त्याच्याशी आपले व्यवहार मिळते करून घ्या, त्यांत सुधारणा करा अशी 'टाओ' मार्गाची शिकवण आहे. परंतु आपल्या नित्य परिचयाच्या धर्मदृष्टीची या जगाशी फारकत झालेली दिसते. तर्कवादाला तिचा विरोध असतो. कांहीं तत्त्वे अक्षर व सनातन आहेत असे निःशंकपणे मानून तिचे व्यवहार चालू असतात. एवढेच नव्हे, तर तिची भिस्त, भावना व विकार यांच्यावरहि असल्याचे आढळून येते. माझ्या मतें ज्या आध्यात्मिक व जीवाशी संलग्न अशा गोष्टी आहेत त्यांच्याशी या धर्मदृष्टीचा कांहींच लागाबांधा दिसून येत नाही. आपल्या पूर्व-कल्पनांच्या सांच्यांत प्रत्यक्ष वस्तुस्थिति बसणार नाही अशी धास्ती वाटत असल्यामुळे उपरोक्त धर्मदृष्टीला अनुसरणारे लोक भौवतालच्या जगाकडे डोळे उघडून पाहण्यासहि तयार नसतात. भिन्न मतें अथवा कल्पना त्यांना सहन होत नाहीत. सकुचित, स्वयंकेंद्रित व अहंकारमय अशी ही धर्मदृष्टि स्वार्थसाधु व संधिसाधु लोकांच्या हातचें पुष्कळदां खेळणें होऊन बसल्याचें आढळून येते.

धार्मिक लोकांत विशुद्ध चारित्र्याच्या व अध्यात्मप्रवण अशा व्यक्ती झाल्या नाहीत अथवा सध्यां उपलब्ध नाहीत हा माझ्या म्हणण्याचा आशय नव्हे. पण धर्मदृष्टि हितकारक ठरत नाही, उलट लोकांची नैतिक व आध्यात्मिक उन्नति त्यामुळे स्थगित होते असे म्हणणे प्राप्त आहे. अर्थात् नैतिक व आध्यात्मिक उन्नति म्हणजे काय ते बैकुंठ-पेटेंतील वजनामापानी न ठरवतां इहलोकींचीं वजनं मापें त्यासाठी घेतलीं तरच ह्या आक्षेपांतील रास्तपणा कळून येईल. ब्रह्मजिज्ञासा ही बहुशः समाज-पराङ्मुख असते व धार्मिक माणसाचें सर्व लक्ष समाजहितापेक्षां स्वतःच्या मोक्ष-प्राप्तीकडे लागल्याचें प्रत्ययास येते. मोक्षमार्गी मनुष्य अहंकारापासून सुटका करून घेण्याची धडपड करीत असतां अहंकाराच्या जाळ्यांत अधिकाधिकच गुरफटत जातो. धर्माला संघटित स्वरूप प्राप्त झालें कीं त्याला स्वार्थपरायणता प्राप्त होऊन तो परिवर्तनविरोधी व प्रगतिविरोधी बनत जातो.

गुलामांची सामाजिक उन्नति करण्याच्या कार्मी ख्रिस्ती धर्मपीठांचें सुर्वीच साहाय्य झालें नाही ही गोष्ट सर्वश्रुत आहे. गुलाम होते ते आगरी बनले, पण तें केवळ आर्थिक परिस्थितीमुळे. अगदीं अलीकडच्या काळांत (१७२७ मध्ये) लंडन येथील धर्मगुरूनें अमेरिकेंतील गुलाम मालकांना लिहिलेल्या पत्रावरूनसुद्धां चर्चची श्रुति स्पष्ट कळून येईल. *

“...ख्रिश्चन धर्मामुळे पापाच्या, सैतानाच्या, मानवी विकारांच्या, विषयांच्या व अनिर्बंध वासनांच्या बंधनापासून मुक्ति मिळते; परंतु मानवांची बाह्य परिस्थिति जशी असेल—म्हणजे ते बधनांत असोत किंवा स्वतंत्र असोत—तशीच ती कायम राहणार. बासिस्मा घेऊन ते ख्रिस्ती झाले म्हणून त्यांच्या बाह्य परिस्थितीमध्ये बदल होण्याचें कारण नाही.”

कोणताहि संघटित धर्म आजच्या काळांत इतक्या प्रांजलपणें आपलें मत बोलून दाखवणार नाही. परंतु वर्तमानकालीन मालकी हक्क व समाजरचना यासंबंधी त्याची विचारसरणी अशाच प्रकारची असावयाची.

शब्दांची अर्थवाहक शक्ति फारच अपूर्ण आहे. शब्दांचे निरनिराळे अर्थ केले जातात. ‘धर्म’ या शब्दाचा अर्थ जितक्या भिन्न भिन्न तद्द्वेनें करण्यांत येतो तितक्या भिन्न भिन्न प्रकारांनीं दुसऱ्या कोणत्याहि शब्दाचा अर्थ क्वचितच करण्यांत येत असेल. धर्म हा शब्द ऐकला कीं दोन माणसांच्या मनांत काहीं एकच एक विचार-स्तबक उभें राहणार नाही. धार्मिक विधि व आचार, धर्मग्रंथ, विशिष्ट लोकसमूह, धर्मतत्त्वे, नीतिनियम, पूज्यभाव, प्रेम, द्वेष, तिरस्कार, दयायुद्धि, त्याग, संन्यस्त वृत्ति, उपोषणें, भोजनसमारंभ, प्रार्थना, लग्नसंस्था, मृत्यु, स्वर्ग लोक, दंगे व हाणामारी, एक ना दोन, हजारों विचारचित्रें त्या एका शब्दोच्चारारोबर डोळ्यांपुढें उभीं

* राइनहोल्ड नेबूर यांच्या Moral Man and Immoral Society या पुस्तकांत हें पत्र उद्धृत केलें आहे (पा. ७८).

राहतात; व त्यांच्या भरील मनांत एवढा भावनावेश उत्पन्न होतो कीं निःपक्षपाती वृत्तीनें विचार करणेंहि अशक्य व्हावें. धर्म या शब्दाला कधीं रामकाळीं निश्चित अर्थ असलाच तर तो आतां तरी पार लुप्त झालेला आहे. सध्यांच्या काळीं धर्मांमुळें वितंडवाद व गोंधळ मात्र निर्माण होत असतो. तेव्हा ह्या ऐसपैस शब्दाला विभ्रान्ति देऊन अधिक संकुचित अर्थाचे ईश्वरविषयक शास्त्र, तत्त्वज्ञान, नीतिशास्त्र, अध्यात्मशास्त्र वगैरे शब्द वापरण्यास घ्यावेत. हे शब्द सुद्धां सदिग्धच आहेत. पण धर्म या शब्दाइतके ते सैल नाहीत. तसेच त्यांच्याभोवतीं धर्म ह्या शब्दाप्रमाणें भावनांची व विकारांची फारशी गर्दीहि अद्यापि झालेली नसल्यामुळें हे शब्द वापरण्यापासून पुष्कळ फायदा होईल असें वाटतें.

मग धर्म म्हणजे काय ? मनुष्याच्या अन्तःशक्तींचा विकास, हितप्रद समजण्यांत घेणाऱ्या दिशेनें ज्ञानशक्तीची उत्क्रांति, असाच साधारणतः धर्माचा अर्थ असावा. पण उन्नतीची दिशा कोणती असावी ह्यावर वाद उद्भवणारच. पण माझ्या समजुतीप्रमाणें धर्माचा भर अंतर्विकासावर असून बाह्य स्थितीचें परिवर्तन हे मनांतील परिवर्तनाचें आविष्कृत स्वरूप आहे असें धर्म मानतो. अंतर्विकासाचा बाह्य सृष्टीवर पुष्कळच परिणाम होतो यांत शंका नाही. पण मनाचा घाट बनत असतां बाह्य परिस्थितीच्या दडपणाचाहि अतिशय परिणाम होत असतो हेंहि तितकेंच उघड आहे. बाह्य व अंतःशक्तींच्या एकमेकींवर क्रिया व प्रतिक्रिया चालू असतात. यंत्रांनीं परिपूर्ण अशा पाश्चात्य समाजांत अन्तर्विकासाच्या मानानें बाह्य विकास फार मोठ्या प्रमाणांत झालेला आहे ही गोष्ट सत्य असली तरी आम्ही ज्या अर्थी औद्योगिक दृष्ट्या फार मागासलेले आहोंत त्या अर्थी आमचा मनोविकास मोठ्या प्रमाणांत झालेला असला पाहिजे हें त्यावरून सिद्ध होत नाही. अशा आंत कल्पनांच्या साहाय्यानें स्वतःचें समाधान करण्याचा व स्वतःच्या हीन स्थितीकडे पाहून मनला वाटणाऱ्या विषादाचा उपशम करण्याचा आपण प्रयत्न करीत असतो. परिस्थितीच्या सांपळ्यांतून बाहेर निसटून कांहीं व्यक्तींना मनोविकासाच्या नभोमंडळांत उच भरान्या मारतां येत असतील पण मोठमोठ्या गटांची अथवा राष्ट्रांची मानसिक वाढ व्हावयाची असेल तर कांहीं किमान प्रमाणांत बाह्य परिस्थितीतहि वाढ झालेली असली पाहिजे. आर्थिक संकटांनीं घेरलेल्या व जगावें कसें या विवचनांनीं पोळलेल्या माणसाला अन्तर्विकासाच्या कितीशा पायाच्या चढणें शक्य आहे ? पाया-खालीं तुडवलेला व पिळून निघालेला वर्ग आत्मोन्नति कशाची करणार ? राजकीय व आर्थिक दृष्ट्या दुसऱ्यांचे गुलाम बनलेले, सर्व बाजूंनीं नाडले व नागवले गेलेले राष्ट्र मनोविकास साधणार तरी कसा ? तात्पर्य असें कीं अन्तःकरणाच्या विकासाला बाह्य स्वातंत्र्य आणि अनुकूल परिस्थिति यांची आवश्यकता आहे. पण तशी परिस्थिति निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असतां डोळ्यांपुढें असलेल्या ध्येयाचा उच्छेद करतील अशीं साधनें मात्र हातीं घेऊन चालणार नाही. साध्यापेक्षां साधनांचें

महत्त्व अधिक आहे असें गांधीजी म्हणतात तेव्हां असाच कांहीं तरी अर्थ त्यांना अभिप्रेत असावा अशी माझी समजूत आहे. पण साधनें ध्यावयाचीं तीं मात्र साध्याकडे नेणारीं असावीत; नाही तर प्रयत्न निष्फळ ठरून त्यापासून अन्तर्बाह्य असा दोन्ही बाजूंनीं अधःपात व्हावयाचा.

“कोणाहि माणसाला धर्माशिवाय जगणे शक्य नाही” असें गांधीजींनीं कोठें तरी म्हटलें आहे. ते पुढें लिहितात, “बुद्धीच्या अहंकारानें पछाडलेले लोक आम्हांला धर्माची जरूरी नाही असें ठासून सांगतात. पण मी श्वासोच्छ्वास करीत असलों तरी मला नाक नाही असें सांगणाऱ्या माणसासारखाच त्यांचाहि प्रकार आहे.” “सत्यावरील भक्तीमुळेच मी राजकारणांत पाऊल टाकलें. मोठ्या नम्रमणें पण अगदीं निःशंकपणें मी म्हणतो कीं राजकारणाशीं धर्माचा कांहीं संबंध नाही असें विधान करणाऱ्या लोकांना धर्म म्हणजे काय तेंच उमगलेलें नाही.” धर्मावर टीका करणाऱांचा व गांधीजींचा धर्म शब्दाचा अर्थ भिन्न आहे हें यावरून स्पष्ट होईल. अशा प्रकारें एकाच शब्दाचे भिन्न अर्थ लावण्यांत येत असल्यामुळे परस्परांच्या विधानांचें आकलन होणें दुर्घट होऊन बसतें.

“जीवनांतील फुटकळ व अनित्य अशा घटनांचें यथार्थ व समुचित असें दर्शन जो घडवून देतो तो धर्म” अशी प्रो. जॉन ब्युर्ड यांनीं धर्माची एक नवी व्याख्या केली आहे. ती धर्मनिष्ठाना अर्थात्च पसंत पडणार नाही. “कोणतेहि ध्येय सामुदायिक व चिरंतन हिताचें आहे अशी खात्री पटल्यावर त्या ध्येयाच्या सिद्धीसाठीं वैयक्तिक हानीची पर्वा न करतां, अडथळ्यांना न जुमानतां करण्यांत येणारे जें जें कार्य त्याला त्यांतील अंगभूत गुणांच्या योगानें धार्मिक कार्याची पदवी प्राप्त होते,” असेंहि ते म्हणतात. ही धर्माची कल्पना असेल तर अशा धर्माविरुद्ध कोणीच आक्षेप घेणार नाही.

रोमां रोलां यांनीं धर्मकल्पनेचा विस्तार करून तिचें स्वरूप असें बनविलें आहे कीं संघटित धर्माच्या कट्टर भगतांच्या अर्गी हुडहुडीच भरावी. “रामकृष्णांचें चरित्र” या ग्रंथांत ते म्हणतातः—

“... सर्व प्रकारच्या धार्मिक श्रद्धेपासून मुक्त असणारे अथवा आपण मुक्त आहोंत असें मानून चालणारे लोक सुद्धां वास्तविक तर्कातीत अशा संवेदनांच्या उपासनेंत गढलेले असतात. त्या तर्कातीत संवेदनेलाच ते समाजवाद, कम्युनिझम, भूतदया, राष्ट्रवाद, इतकेंच काय पण तर्कवाद अशीं नांवें देतात. विचारांचा उगम धर्मापासून झाला अथवा नाही हें ठरवावयाचें असेल तर ध्येय हा निकष न मानतां विचारांत दिसून येणारा जिव्हाळा हाच निकष मानला पाहिजे. एकाप्र मनानें, अव्यभिचारी निष्ठेनें, केवढयाहि त्यागाची तमा न बाळगतां, व्यक्ति निर्भय-चित्त होऊन जर सत्याच्या शोधासाठीं झटत असेल, तर ती व्यक्ति धार्मिक आहे असेंच मी म्हणेन; कारण वर्तमानकालीन समाजाच्या जीवनाहून उच्चतर, इतकेंच

नव्हे तर अखिल मानव्याच्या जीवितापेक्षांहि उच्चतर, व मानवी प्रयत्नांना ध्येयभूत झालेल्या अशा अंतिम साध्यावर त्या व्यक्तीचा विश्वास असतो. जिवंत मनाच्या गर्भातून उत्स्फूर्त होणारा, आणि लाचार मनोवृत्तीचा नव्हे तर कणखर मनोवृत्तीचा निदर्शक असा शंकावाद स्वीकारणाऱ्यांना सुद्धा धर्मनिष्ठ आत्म्यांच्या दिव्य फौजेंत सामील करून घेण्यास हरकत वाटू नये. ”

रोमाँ रोलाँनीं घातलेल्या अटी मला पार पाडतां येतील असें म्हणावयास, माझी जिव्हा धजत नाहीं. पण त्यांनीं घातलेल्या अटींवर त्या दिव्य फौजांच्या मागो-माग बाजारबुणगा म्हणून जाण्याची मात्र माझी तयारी आहे.

ब्रिटिश सरकारचें दुटप्पी धोरण

गांधीजींच्या नेतृत्वाखालीं हरिजन-चळवळ चालू होती. मंदिरप्रवेशाच्या बाबतीत हरिजनांच्या मार्गातील अडथळे दूर करावेत म्हणून फार मोठा मतप्रचार सुरू होता व मध्यवर्ती कायदेमंडळांत एक बिलहि आणण्यांत आलें होतें. त्या वेळीं एक आश्चर्यजनक दृश्य नजरेस पडलें. काँग्रेसमधील एक प्रमुख पुढारी दिल्ली शहरांत घोरोघर खेटे घालून सभासदांनीं त्या बिलाला पाठिंबा द्यावा म्हणून खटपट करीत होते. त्यांच्यामार्फत गांधीजींनीं एक विनंतिपत्रकहि खासदारांकडे पाठवलें. इकडे कायदेभंग सुरूच होता, लोक तुरुंगांत जातच होते, काँग्रेसचा कायदेमंडळावरील बहिष्कारहि कायम होता, आणि आमचे सर्व खासदार राजीनामा देऊन बाहेर पडलेले होते. असेव्हींत मागें उरलेल्या ह्या शोपटानें क्याति मिळवली ती संकटकारी काँग्रेसला विरोध व सरकारला सहकार्य करून. वटहुकुमांतील लोकविलक्षण कलमांना थोडेंफार चिरस्थायी स्वरूप आणून देऊन दडपशाहीच्या कामी त्यांच्यापैकीं बहुसंख्य सभासदांनीं सरकारला मदतच केली होती. ओटावा कराराचें विषहि त्यांनीं पचवलें; दिल्ली, सिमला व लडन येथील बड्या धेडोबरोबर त्यांनीं मजा मारली; हिंदुस्थानांतील ब्रिटिश राजसत्तेचे पवाडे गाविले; आणि सरकारच्या “दुटप्पी” म्हणून गाजलेल्या धोरणाला यश मिळो म्हणूनहि याच सद्गृहस्थांनीं प्रार्थना केल्या.

गांधीजींचे विनंतिपत्रक व त्याहिपेक्षां राजगोपाळाचारियर यांची आटापीट पाहून मी अगदी थक्क झालों; कारण राजगोपालाचारी कांहीं आठवड्यांपूर्वीच काँग्रेसचे कार्यकर्ते अध्यक्ष होते. कायदेभंगाच्या चळवळीवर त्यांचा परिणाम झाला म्हणूनच नव्हे तर नैतिक दृष्ट्याहि मला या व्यवहारांची फार चीड आली. हजारों लोक तुरुंगांत असतां व चळवळ चालू असतां असे खटाटोप गांधीजींनीं अथवा कोणत्याहि इतर काँग्रेस पुढाऱ्यानें करणें नैतिक अधःपाताचें आणि जवळ जवळ विश्वासघाताचें कृत्य आहे असें मला वाटलें. या प्रश्नाकडे पाहण्याची गांधीजींची हृष्टि वेगळी आहे हेंहि मी ओळखून होतो.

सरकारनें या बिलाच्या मार्गांत शक्य ते अडथळे उपस्थित केले. चालढकल केली, विरोध चेतविला, व शेवटीं स्वतःच विरोध करून त्याला भुईवर लोळविलें. समाजसुधारणाविषयक बहुतेक ठरावांसंबंधीं सरकारचें धोरण सामान्यतः अशाच

प्रकारचे असते. धार्मिक बाबतीत ढवळाढवळ नको या सबबीवर सामाजिक प्रगतीला सरकार कोलदांडा घालीत असते. अर्थात् आमच्या अनिष्ट चालीरीतींवर स्वतः टीका केल्यावांचून व इतरांना तसे करण्यासाठी उत्तेजन दिल्यावांचून मात्र सरकार राहत नाही. कर्मधर्मसंयोगाने कधी व्हावयाचा नाही तो शारदा कायदा पास झाला. पण कोणत्याहि सामाजिक कायद्याची अम्मलबजावणी करण्यास सरकार किती नाखूष असते ते या कायद्याच्या इतिहासावरून लक्षांत येईल. वटहुकुमांचे राक्षस अर्थात् रात्रीत ज्या सरकारला निर्माण करतां आले व त्यांतील कलमांचा भंग झाला म्हणून ज्या सरकारने हजारो लोकांना तुरुंग दाखवला ते सरकार शारदा-कायद्याची अंमलबजावणी केली तर केवढे बड होईल कोणास ठाऊक अशा भीतीने जणू कांहीं गांगरून गेले होते. हा कायदा म्हणजे निवळ एक बुजगावणे आहे, त्याचा भंग केला तरी सरकार लक्ष देत नाही असे लवकरच कळून आले. कायदा समजावून देण्याचा अथवा त्यासबंधी मतप्रचार करण्याचा प्रयत्न सरकारने जरा-देखील केला नाही. खेड्यांतील पुष्कळ लोकांना हा कायदा म्हणजे काय प्रकरण आहे त्याचो मुळीसुद्धा माहिती नव्हती.

समाजांतील रूढ असलेल्या अनिष्ट चालींविषयी ही जी सहिष्णुता दाखवण्यात येते त्याचे कारण सरकारला त्या हव्या आहेत असे नाही. राज्यशासनाच्या अथवा धनशोषणाच्या कार्यात त्यांच्यामुळे आडकाठी येत नसल्यामुळे त्या दूर करण्याच्या बाबतीत सरकार फारशी उत्सुकता दाखवीत नाही, इतकेच. शिवाय अशी एक भीति आहे की सामाजिक सुधारणा हाती घेतली की अनेक गटांचीं मनें दुखवलीं जाण्याचा संभव असतो. राजकीय क्षेत्रांत असतोष पसरलेला आहे तेवढा पुरेसा आहे, त्यांत आणखी सामाजिक असतोषाचे इंधन टाकण्याची सरकारची इच्छा नाही. तथापि अलीकडच्या काळांत समाजसुधारकांच्या दृष्टीने परिस्थिति विशेषच बिकट होत चालली आहे. कारण सरकार ह्या अनिष्ट चालीरीतींचे संरक्षक बनणार अशी चिन्हे दिसत आहेत. राजकीय विरोधाच्या वाढत्या धर्गीबरोबर सरकार नवे नवे दोस्त शोधून काढीत असून कडवे जातिनिष्ठ परागतिक, हे सर्व ब्रिटिश सत्तेचे कटे पुरस्कर्ते बनले आहेत. मुसलमानांच्या जातीय संस्था राजकीय, आर्थिक, सामाजिक, वगैरे सर्व तऱ्हेच्या प्रगतीच्या कडव्या विरोधक म्हणून प्रसिद्धच आहेत. त्यांच्या तोडीस तोड देणारी अशी हिंदुमहासभा आहे. पण ह्या मार्गे मार्गे पळण्याच्या शर्यतीत सनातन्यांच्या ती पासंगालाहि लागणार नाही; कारण त्यांच्या ठायी कमालीचा प्रगतिविरोध व उत्तू चाललेली अथवा निदान पक्षी वाचाट अशी राजनिष्ठा ही दोन्ही एकवटलेली आहेत.

शारदा कायद्याच्या बाबतीत सरकार मुकाट्याने बसले, त्याने कांहींच कार्य केले नाही असे म्हणतां तर काँग्रेस अथवा इतर बिनसरकारी संस्था पुढे कां सर-सावल्या नाहीत असा प्रश्न ब्रिटिश व इतर परदेशीय टीकाकार विचारीत असतात.

गेली पंधरा वर्षे व विशेषतः १९३० सालापासून काँग्रेस ब्रिटिश सरकारबरोबर राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी जीवावरची झुंज खेळण्यांत गुंतलेली आहे. दुसऱ्या संस्थांचे जनतेशी खरे जिढ्याच्या संबंध येत नाहीत, आणि त्यांच्यात खरे सामर्थ्यही नाही. ध्येयवादी, शीलवान्, आणि वजनदार अशी माणसे काँग्रेसकडे खेचली जातात, पण त्यांचे बरेचसे आयुष्य ब्रिटिश सरकारच्या तुरुंगांतच खर्च होतें.

जनतेच्या खांद्याशी खांदा भिडवण्याची ज्यांना भीति वाटते अशा पांचपन्नास निवडक मंडळींनी जमावें, कांहीं तरी ठराव पास करावेत, ह्यापलीकडे कोणतेहि कार्य इतर संस्थांमार्फत होणें शक्य नव्हतें. शिष्ट गृहस्थांना अनुरूप अथवा अखिल-भारतीय-महिला-मंडळप्रमाणें शिष्ट स्त्रियांना अनुरूप अशा निर्भेळ भारदस्त हालचाली तेवढ्या या संस्था करीत असतात. चढाऊ मतप्रसाराचे मार्ग त्यांना कसे झेपणार ? शिवाय दडपशाहीमुळें त्यांचीहि गात्रें लुळीं पडलीं होती. लष्करी कायद्यानें क्रान्तिकारक चळवळी दडपल्या जातात, पण त्यांच्याबरोबर संस्कृति व संस्कृतीशी संबद्ध असणारी इतर कार्येहि रसातळला पोचतात हे विसरतां कामा नये.

परंतु काँग्रेस व इतर बिनसरकारी संस्थांना समाजसुधारणेचें कार्य करतां येत नाही याचें खरें कारण यापेक्षा खोल आहे. राष्ट्रवादाचें वेड आमच्या अर्गी चांगलें मुरलें आहे. त्याचाच आम्हांला ध्यास लागून राहिला असून राजकीय स्वातंत्र्य प्राप्त होईपर्यंत तो नष्ट होणे शक्य दिसत नाही. “कॅन्सर झालेल्या माणसाप्रमाणें जित राष्ट्राची अवस्था असते. त्याला दुसरें कांहीं सुचतच नाही. राष्ट्रीय चळवळीसारखा दुसरा शाप नाही. राष्ट्राच्या दडपून टाकलेल्या नैसर्गिक शक्तींचा उद्रेक राष्ट्रीय चळवळींच्या द्वारा होत राहतो. पण त्यापासून फार यातना होतात. राष्ट्रीय स्वातंत्र्य मिळवून हा हृद्रोग हटवावा या एकमेव उद्देशानें जित राष्ट्रांची अव्याहत धडपड चालू असल्यामुळें त्यांना इतर जगाच्या बरोबरीनें आपली प्रगति करतां येत नाही, ” असें बर्नार्ड शॉ म्हणतो तें खरें आहे.

कांहीं खात्यांचे अधिकार लोकप्रतिनिधींच्या हातीं वरकरणी दिलेले असले तरी सध्याच्या स्थितीत फारशी सामाजिक प्रगति करतां यावयाची नाही असें अनुभवानें सिद्ध झालेलें आहे. जमीन धरून बसणाऱ्या स्थितिप्रिय गटांना सरकारचा निरुत्साह नेहमींच साहाय्यक होत असतो. शिवाय सरकारनें आतांपर्यंत अरेरावी गाजवलेली असल्यामुळें लोकांतील कर्तृत्वशक्तिसुद्धा वापराच्या अभावीं वट्टन गेलेली आहे. बिनसरकारी संस्थांनीं मोठमोठ्या संघटना करून कार्य सुरू केलें तर सरकारला तें खपत नाही व त्यांच्या हेतूबद्दल शंका उपस्थित करण्यांत येतात. कार्यकर्त्यांकडून इतकी खबरदारी बाळगण्यांत येत असून देखील हरिजन-चळवळीचा व सरकारी अधिकाऱ्यांचा क्वचित् प्रसंगी खटका उडतोच. सर्व देशभर ‘अधिक साबण वापरा’ असा धडाक्याचा मतप्रचार काँग्रेसनें जर उद्यां सुरू केला तरीसुद्धा पुष्कळ ठिकाणीं सरकारची व काँग्रेसची जुंपल्यावाचून राहणार नाही !

सरकारनें समाजसुधारणेची बाब मनावर घेतली तर जनतेचें मत वळवणें फार अवघड आहे असें मला वाटत नाही. परंतु परकीय सरकारच्या हेतूविषयी लोक नेहमींच साशंक असल्यामुळें सरकारला मतपरिवर्तनाचें कामसुद्धां फार मोठ्या प्रमाणांत करतां येत नाही. परकीय सत्ता नष्ट करून आर्थिक प्रश्न अगोदर धसाला लावले तर कोणत्याहि तडफदार शासनसंस्थेला दूरपरिणामी अशा सुधारणा समाजांत सहजासहजी घडवून आणतां येतील.

तथापि तुरुगामध्ये समाजसुधारणा, शारदा कायदा, आणि हरिजन-चळवळ यांचे विचार आमच्या डोक्यांत फारसे घोळत नव्हते. सत्याग्रह सग्रामाला हरिजन-चळवळीमुळें अडथळ झाला म्हणून तिच्याविषयी थोडी चीड वाटत असे, इतकेंच. १९३३ सालच्या मे महिन्याच्या प्रारंभीं सहा आठवडेपर्यंत कायदेभंग थांबवण्यांत आला. नंतर काय होतें त्याची आम्हीं उत्सुकतेनें वाट पाहत होतो. या युद्धबंदीमुळें राहिली साहिली सत्याग्रहाची चळवळसुद्धां पार निकालांत निघाली. कारण राष्ट्रीय चळवळ म्हणजे कांहीं विजेचा दिवा नव्हे कीं हवा तेव्हां तो लावावा आणि नको तेव्हां बंद करावा ! याच्या अगोदर सुद्धां चळवळीच्या पुढाऱ्यांचा कमकुवतपणा स्पष्ट दिसून आला होता. छोट्या छोट्या बैठकी भरत असत; पण तत्संबंधीं बातम्या पसरत त्या चढाऊ कार्यक्रमाला विघातक अशाच असत. काँग्रेसचे कार्यकर्ते अध्यक्ष म्हणून ज्यांची नेमणूक झाली, ते मोठे आदरणीय लोक होते. पण मोठमोठ्या चळवळीचे त्यांना सेनापति बनवणें हा निव्वळ जुलूम आहे. ते शिणल्या-भागल्या-प्रमाणे दिसत व सर्व अडचणींतून मार्ग काढतांना त्यांना महत्प्रयास होत असावेत असा भास होई. अधिकारी-मंडळांत दिसून येणाऱ्या अनिश्चिततेविरुद्ध थोडासा असंतोष पसरत चालला होता, परंतु काँग्रेस बेकायदेशीर असल्यामुळें त्या असंतोषाला व्यक्त स्वरूप आलें नाही.

त्यानंतर गांधीजींचा एकवीस दिवसांचा उपवास सुरू झाला. त्यांना तुरुंगांतून सोडण्यांत आलें. उपवास सपला व त्यांची प्रकृति अगदीं मंद गतीनें सुधारू लागली. युद्धबंदीचा काळ आणखी सहा आठवड्यांनीं वाढवण्यांत आला असला तरी सरकारच्या चढाईत कोणत्याहि प्रकारचा सौम्यपणा आलेला नव्हता. अंदाजानांतल्या राजबद्यांचा अन्नसत्याग्रह सुरू होऊन त्यांपैकीं एक दोन जण उपवासामुळें मृत्युमुखींही पडले. बाकीचे मरणपथारीवर पडून होते. अंदाजानामध्ये घडत असलेल्या प्रकाराचा ज्यांनीं कोणी जाहीर सभांतून निषेध केला, त्यांनाहि सरकारनें अटक करून तुरुंगांत डांबलें. आम्हीं हाल तर भोगावेच, पण निषेधाचा दुसरा कोणताहि मार्ग शिल्लक न राहिल्यामुळें उपवास करून कैदी मेले तरी आम्ही ह्म का चूं करूं नये अशी सरकारची इच्छा होती. १९३३ च्या सप्टेंबरांत अंदाजानामधील कैद्यांना अधिक माणुसकीनें वागविण्यांत यावें आणि शक्य तर त्यांना हिंदुस्थानांतील तुरुंगांत

ठेवावें अशा आशयाचें एक पत्रक रवींद्रनाथ टागोर, अँड्यूज वगैरे लोकांच्या सहा-निशी प्रसिद्ध करण्यांत आलें होतें. त्यांतल्या पुष्कळशा लोकांचा काँग्रेसशी कांहींसुद्धा संबंध नव्हता. पण ह्या पत्रकासंबंधी हिंदुस्थान सरकारच्या होममॅन्बरनी तीव्र नापसंती व्यक्त करून कैद्यांबद्दल सहानुभूति दाखवणारावर त्यांनी खूप ताशेरा झाडला. पुढें अशा प्रकारची सहानुभूति दाखवणें हा बंगालमध्ये एक गुन्हा समजण्यांत येऊं लागला अशी माझी समजूत आहे.

युद्धबंदीचा दुसरा सहा आठवड्यांचा हप्ता संपण्याच्या अगोदर गांधीजींनीं पुणें मुक्कामीं एक खाजगी परिषद् बोलाविल्याचें वृत्त कानीं आलें. परिषदेसाठीं दोन तीनशें लोक जमा झाले होते. गांधीजींच्या मसलतीप्रमाणें सामुदायिक सत्याग्रह बंद करून वैयक्तिक सत्याग्रहाला अनुज्ञा देण्यांत आली व सर्व गुप्त कार्य नियमबाह्य ठरविण्यांत आले. परिषदेचे निर्णय फारसे उत्साहवर्धक नसले तरी त्यांच्याविरुद्ध माझा विशेष असा कोणताच आक्षेप नव्हता. सामुदायिक सत्याग्रह त्या काळीं चालू नव्हताच; तेव्हां तो बंद केला ह्याचा अर्थ इतकाच कीं वस्तुस्थितीला मान्यता देण्यांत आली.

मला आश्चर्य व विषाद वाटला तो अशाकरितां कीं सद्यःस्थिति व आमचें उद्दिष्ट यांच्यासंबंधीं कसलाच विचार पुणें-परिषदेंत झालेला आढळना. दोन वर्षांच्या निकराच्या लढ्यानंतर व दडपशाहीनंतर काँग्रेसचे लोक एकत्र जमले होते. मध्य-तरींच्या काळांत जगामध्ये व हिंदुस्थानांत अनेक घडामोडी झाल्या होत्या, आणि शुभ्रपत्रिकाहि जाहीर झाली होती. तुरुंगांत असल्यामुळें ह्या सर्व गोष्टींसंबंधीं आम्हांला सक्तीचें मौन स्वीकारावें लागलें असून विरुद्ध पक्षाकडून विपर्यस्त असा प्रकार अव्याहतपणें करण्यांत येत असे. सरकारचे केवळ दोस्तच नव्हेत तर प्रागतिक व इतर लोकहि काँग्रेसनें आतां आपलें संपूर्ण स्वराज्याचें ध्येय गुंडाळून ठेवलें आहे, अशीं विधानें करीत होते. आमचें राजकीय ध्येय खणखणीत शब्दांत पुढें मांडून तें विशद करणें व शक्य तर त्याला सामाजिक व आर्थिक ध्येयाची पुस्ती जोडणें एवढें तरी काम पुणें-परिषदेंत व्हावयास हवें होतें. पण त्याऐवजीं सामुदायिक व वैयक्तिक सत्याग्रहाचे सापेक्षी गुणावगुण व गुप्त कार्याची इष्टनिष्ठता यांवरच सर्व वादविवाद रंमला. सरकारबरोबर व्हावयाच्या समेटाविषयीं देखील कांहीं न समजण्यासारखीं बोलणीं चालू होती. भेट मिळावी म्हणून गांधीजींनीं व्हाइसरॉयला एक तार पाठविली आणि व्हाइसरॉयनें स्वच्छ नकार दिला. गांधीजींकडून पुन्हां एक तार गेली, तींत 'सन्मानपूर्वक समेटासंबंधींचा' कांहीं तरी उल्लेख होता. सरकार सर्व बाजूंनीं राष्ट्राची लांडगेतोड करीत असतां व अंदाजानांतील कैदी उपाशी तडफडत असतां, हा समेटाचा कांचनमृग कोणाच्या दृष्टीस पडला कोणास ठाऊक? कांहींहि घडलें असलें तरी समेटासाठीं आपण होऊन दोन पावलें पुढें जावयाचें ही गांधीजींची नेहमींचीच रीत होती म्हणा.

ब्रिटिश सरकारचें दुटप्पी धोरण

दडपशाही इतक्या जोरांत सुरू होती कीं १९३३ फेब्रुवारीमध्ये माझ्या वडि-
च्या स्मृतिदिनानिमित्त जाहीर झालेल्या सभेलाहि पोलिसांनीं बंदी केली. सभेचा
प्रेससर्शी कांहीं संबंध नव्हता व सर तेजव्हादूर सप्रूसारखे विख्यात प्रागतिक सभेचें
अध्यक्षस्थान स्वीकारणार होते. पुढें आमच्यावर होणाऱ्या बादशाही कृपाप्रसादाची
नगरी म्हणूनच कीं काय आम्हांला शुभ्रपत्रिका नजर करण्यांत आली होती.

शुभ्रपत्रिका अशी विलक्षण होती कीं ती वाचून कोणचाहि राजकीय दम
खडून जावा. हिंदुस्थानला भल्या मोठ्या हिंदी संस्थानचें स्वरूप प्राप्त होणार
तें. संयुक्त घटनेंत संस्थानिकांच्या प्रतिनिधीचें वर्चस्व राहावें अशी योजना
जालेली होती. परंतु खुद्द संस्थानांविषयी विचाराल तर त्यांच्या अंतर्गत कार-
णान्त कोणाचें बोटहि शिरणार नाही व अनिर्बंध अरेरावी पूर्वीच्याच दिमाखनें
जालवितां येईल अशी व्यवस्था करून ठेवली होती. साम्राज्यशाहीच्या खऱ्या
पांखळदंडाच्या म्हणजे राष्ट्रीय कर्जाच्या योगानें लंडन शहराशीं आम्हांला कायमचें
धून टाकण्यांत आलेलें असून रिझर्व बँकेच्या द्वारां आमच्या चलनावळीच्या पद्धतीवर
क ऑफ इंग्लंडची हुकमत चालू राहणार होती. वरिष्ठवर्गीयांच्या
वार्थाभोंवतीं तटबंदी उभारण्यांत येऊन त्यांत नव्या स्वार्थहिताला वाव करून देण्यांत
णार होता. आणि ह्या वर्गाच्या हिताची हमी म्हणून देशाचा सगळ्याच्या सगळा वसूल
हाण लावून दिलेला होता. आणि आमचे सनदी नोकर ? त्यांच्या अनिर्बंध कार-
णाला बोटहि लावण्यांत आलेलें नव्हतें. त्यांनीं आम्हांला पटवून स्वराज्याच्या पुढील
प्यासाठीं लायख बनवावें अशासाठीं ही योजना होती. प्रांतिक स्वातंत्र्य मिळणार
तें, परंतु आमच्या प्रांतांतून सुव्यवस्था राहावी म्हणून सद्य आणि सर्वसत्ताधारी
शा गव्हर्नरांची नेमणूक करून त्या सर्वांच्या डोक्यावर सर्वश्रेष्ठ, परमेष्ठी, सर्वत्र-
वतंत्र अशा व्हाइसरॉयची योजना व्हावयाची होती. त्यानें हवें तें जोडावें,
वें तें मोडावें. वसाहतींतील कारभार चालविण्याचें ब्रिटिश अधिकारी वर्गाचें
जसब इतक्या उत्कट प्रमाणांत पूर्वी कधीहि आढळून आलें नसेल. हिटलर व
सोलिनी यांनाहि मत्सर वाटावा असे अधिकार व्हाइसरॉयच्या हातीं एकवटण्यांत
गले होते.

हिंदुस्थानचे हातपाय अशा तऱ्हेनें बांधून टाकण्यांत आल्यानंतर त्याच्याभोंवतीं
संरक्षक बंधनांचे आणखी कांहीं पाक्ष आंखण्यांत आले. ते असे कीं, हिंदुस्थानला
सामुद्रां चलनवलन करतां येऊं नये. “ मनुष्याच्या बुद्धीला शोधून काढतां येतील
असे सर्व पाक्ष (संरक्षक बंधनें) आम्हीं या राज्यघटनेच्या भोंवतीं आंखलेले
साहेत, ” असे त्यांचें वर्णन चेंबर्लिन ह्यांनीं केलें आहे.

आणि ह्या कृपाप्रसादाचा मोबदला म्हणून आम्हांला जबरदस्त पैसा द्यावा
प्रगेल असेंहि सांगण्यांत आलें. हिंदुस्थान हा दरिद्रांतल दरिद्री देश असून त्याच्या
ठाठीवर आधीं असह्य असा बोजा लादलेला आहे वगैरे खुळचट समजुती उराशीं

बाळ्यान आम्ही बसलों होतो आणि स्वातंत्र्य मिळालें कीं, हा बोजा हलका होईल अशी स्वप्नेंहि आम्हांला पडत असत; पण आतां असें कळून आलें कीं हा पाठीवरचा बोजा अधिकच जड होत जाणार.

अशा प्रकारें हिंदुस्थानचा प्रश्न ब्रिटिश लोकांनीं मोठ्या दिलदारपणानें सोडवून दाखविला. त्यांचे स्तुतिपाठक म्हणूं लागले कीं, आमचे राज्यकर्ते किती उदार आहेत पाहा. साम्राज्यवादी राष्ट्रानें आपल्या प्रजाजनांना आपखुषीनें असे अधिकार व अशी सुसंधि प्राप्त करून द्यावी ह्या प्रकाराला इतिहासांत तोड नाही असा डिंडिम वाजू लागला. राज्यघटनेचे दाते व त्यांच्या दातृत्वाकडे पाहून आश्चर्यविमूढ झालेले त्यांचेच आक्षेपक यांच्यामध्ये मोठा खडाजंगी वाद इंग्लंडांत उपस्थित झाला. तीन मंडलाकार परिषदा, हिंदुस्थान व इंग्लंड यांच्या दरम्यान घातलेले हजारों हेलपाटे, असंख्य समित्या व असंख्य चर्चा यांचें फळ काय ? तर ही शुभ्रपत्रिका !

तथापि इंग्लंडचीं पर्वटनें एवढ्यानें संपलीं असें नाहीं. हिंदी राज्यघटनेचे गुणावगुण तपासण्यासाठीं पार्लमेंटची जाईट सिलेक्ट कमिटी बसणार होती. तिच्या-पुढें साक्षी देण्यासाठीं हिंदी लोकांना पाठवावें असें ठरलें. दुसऱ्याहि इतर समित्या लंडनला भरणार होत्या. त्यांपैकीं एकाद्या तरी समितीचें सभासदत्व आपल्या पदरीं पडावें म्हणून झटापटी सुरू झाल्या. कारण इंग्लंडपर्यंतचा प्रवास फुकट होऊन साम्राज्याच्या केंद्रस्थानीं म्हणजे लंडनमध्ये राहण्याची पर्वणी प्राप्त होणार होती. धन्य ते पुरुष ! शुभ्रपत्रिकेतील विपरीत सूचनांनीं घाबरून न जातां समुद्रप्रवासाचें, वैमानिक प्रवासाचें आणि विशेषतः लंडनमधील वास्तव्याचें संकट सोसूनहि शुभ्रपत्रिकेतील सूचना बदलून घेण्यासाठीं तेथें जावयाचेंच असा त्यांनीं निर्धार केला. मतानुराधनाची आपल्या अंगीं होती नव्हती तेवढी सर्व शक्ति खर्च करण्यासाठीं त्यांनीं चग बांधला. हें कार्य अशक्य आहे ह्याची जाणीव त्यांना होती व ती त्यांनीं बोलूनहि दाखविली. पण ते कच्च्या गुरूचे चले नव्हते. एका-वयास कोणी उरलें नाहीं तरी बेहेत्तर, पण आपलें म्हणणें मांडूं तेव्हांच राहूं अशी धमक त्यांच्या अंगीं होती. त्यांपैकीं एक जण प्रतिसहकार पक्षाचा पुढारी होता. सर्व लोक निघून गेले तरी ह्या पट्ट्यानें पिच्छा सोडला नाहीं. मुलाखतीमागून मुलाखती घेत व जेवणावळीमागून जेवणावळी झोडीत लंडनमधील अधिकाऱ्यांना गांठण्याच्या तो प्रयत्नांत असे. आपल्याला कोणते राजकीय फेरबदल हवे ते तो त्यांना समजावून देत असावा. सरते शेवटीं ते गृहस्थ जेव्हां मायभूमीला परत आले, तेव्हां आनुर होऊन बसलेल्या जनतेपुढें त्यांनीं जाहीरपणें सांगितलें कीं, मराठ्यांच्या जगविख्यात चिकाटीला अनुसरून हातचें काम खालीं ठेवावयाचें नाही अशा निश्चयानें मी लंडनमध्ये शेवटपर्यंत ठिय्या देऊन बसलो होतो.

या प्रतिसहकारवादी लोकांना विनोदबुद्धि कशी ती मुळीं माहितीच नाहीं,

अशी तक्रार माझे वडील करीत असल्याचें मला स्मरतें. ते विनोदानें कांहीं बोलले कीं त्याचा भलताच अर्थ लावण्यांत येई आणि त्यामुळें अनेक घोटाले निर्माण होत. मग आपल्या म्हणण्याचें स्पष्टीकरण त्यांना करावें लागे, प्रतिसहकारवाद्यांची समजूत घालावी लागे—साराच कंटाळवाणा प्रकार. लंडन येथें गेलेल्या त्या प्रतिसहकारवाद्याचे उद्गार ऐकले आणि माझ्या मनांत गतकालांतच नव्हे, तर चालू लब्धांतसुद्धां मराठ्यांनीं प्रकट केलेल्या तेजस्वी आणि लढाऊ वीरवृत्तीचे विचार येऊन मोडेन पण वांकणार नाही अशा बाण्याच्या महान् व अदम्य अशा टिळकांचीहि मला आठवण झाली.

शुभ्रपत्रिका प्रागतिकांना सर्वस्वी नापसंत होती. त्यांना तरी दररोज सुरू असलेली दडपशाही आवडत होती थोडीच. क्वचित् ते दडपशाहीच्या विरुद्ध सुद्धां बोलत; पण त्याच वेळीं काँग्रेस व काँग्रेसचें हरएक प्रकारचे कार्य यांचाहि निषेध आपण करीत आहों असें स्पष्ट शब्दांत ते सांगत असत. कांहीं प्रमुख काँग्रेस-कार्यकर्त्यांना सरकारनें सोडून यावे असेहि ते सुचवीत. त्यांच्या ओळखीच्या मडळींची तेवढी त्यांना आठवण होई. शांतताभगाची भीति आतां राहिलेली नसल्यामुळें अमक्या तमक्या व्यक्तीला मुक्त करण्यांत यावें हा प्रागतिक अथवा प्रतिसहकारवादी यांचा ठराविक मुद्दा असावयाचा. बरें, कोणी गैरशिस्त वर्तन केलें तर त्याला पुनः पकडण्याचा सरकारला अधिकार आहेच. मग सरकारचें करणें अधिक समर्थनीयहि ठरेल. वर्किंग कमिटीच्या कांहीं सभासदांना सोडून देण्यांत यावें अशी मागणी इंग्लंडांतील कांहीं लोकांनीं करून आपला चांगुलपणा आम्हांला पटवून दिला. आम्ही तुरुंगांत असतां आमच्याविषयीं आस्था बाळगणाऱ्या ह्या लोकांविषयीं आम्हांला कृतज्ञता कां बरें वाटणार नाही ? पण या सन्मित्रांच्या तावडीतून आमची सुटका होईल तर बरें असाहि विचार मनांत डोकावल्याशिवाय राहत नसे. त्यांच्या सद्धेतूबद्दल शंकाच नव्हती, पण ब्रिटिश सरकारच्या विचारसरणीचा त्यांनीं संपूर्णतया अंगीकार केलेला असल्यामुळे त्यांच्या-आमच्यांत फार मोठें अंतर पडलें होतें.

हिंदुस्थानांत सुरू असलेल्या बऱ्याच गोष्टी प्रागतिकांना पसंत नव्हत्या. त्यांच्या अंतःकरणाला विषाद वाटे; पण ते तरी काय करणार ? सरकारविरुद्ध चढाईचा प्रतिकार करावा असा विचार त्यांच्या डोक्यांत कधीच येणें शक्य नव्हतें. आपल्या गटाचें स्वतंत्र अस्तित्व सुरक्षित राखण्यासाठीं त्यांना जनतेपासून व चळवळ्या लोकांपासून आणखी चार हात लांबच सरावें लागलें. त्यामुळें ते सरकारच्या इतके जवळ जाऊन खेटले कीं, खगोलशास्त्राच्या भाषेंत बोलावयाचें तर सरकार व प्रागतिक यांचें “पियान” झालें आणि सरकार व प्रागतिक यांच्यांतील भेदच उमगेना ! संख्येनें अत्यल्प, आणि जनतेतील प्रतिष्ठा पाहावी तर शून्य, अशी प्रागतिकांची स्थिति असल्यामुळें त्यांच्या आगेंमागें होण्यानें सामुदायिक चळवळींत चढउतार होण्याचा कांहींच संभव नव्हता, पण प्रागतिकांत अशा कांहीं सुविख्यात व्यक्ति

होत्या कीं ज्यांच्याबद्दल आदर वाटत असे. ह्या व्यक्तींनीं व सर्वसामान्यतः प्रागतिक व प्रतिसहकारपक्षांनीं आणीबाणीच्या प्रसंगीं सरकारी धोरणाला नैतिक पाठिंबा देऊन ब्रिटिश राज्यकर्त्यांची बहुमोल चाकरी बजावली. प्रागतिकांकडून कडकडून विरोध न झाल्यामुळे आणि क्वचित् प्रसंगीं सरकारी दडपशाहीला त्यांच्याकडून संमति व मान्यता मिळत गेल्यामुळे सरकारच्या दडपशाहीला व स्वैरपणाला अवसान चढले. भयंकर व अभूतपूर्व अशा त्या दडपशाहीच्या काळांत स्वतःच्या कृत्यांचें समर्थन करताना सरकारची फें फें उडत असतां सरकारला प्रागतिकांचा व प्रतिसहकारवाद्यांचा नैतिक पाठिंबा अशा प्रकारें मिळत गेला.

शुभ्रपत्रिका वाईट आहे, काळीकुट्ट आहे, वगैरे उद्गार प्रागतिक पुढाऱ्यांनीं काढले. पण पुढें काय ? कलकत्ता येथें १९३३ च्या एप्रिलांत प्रागतिक परिषद भरली असतां प्रागतिकांचे मेरूमणि श्री. श्रीनिवास शास्त्री यांनीं असा युक्तिवाद लढविला कीं, घटनाविषयक फेरफार कितीहि असमाधानकारक असले, तरी आपण ते राबवलेच पाहिजेत. “कांठावर राहून वाहत्या पाण्याकडे पाहत बसण्याची ही वेळ नाही.” जें मिळेल तें स्वीकारवें व तें राबवतां येतें कीं नाही तें पाहावें, एवढीच त्यांची कार्याची कल्पना असावी. त्यांच्या मतें याहून निराळा मार्ग म्हणजे कांहींच न करतां स्वस्थ बसणें. नंतर ते म्हणाले, “आपणाजवळ शहाणपणा, अनुभव, नेमस्तवृत्ति, मताराधनेची शक्ति, थोर प्रतिष्ठा व खरें कर्तृत्व हे गुण जर असतील, तर ते सपूर्णतया प्रगट करण्याची हीच वेळ आहे.” “ओजस्वी वाणी” ह्या शब्दांत शास्त्र्यांच्या उपरोक्त रसाळ वक्तृत्वाची तारीफ कलकत्त्याच्या स्टेटस्मननें केली होती.

श्री. शास्त्र्यांचें वक्तृत्व बेहमीच रसाळ असतें. वेंचक शब्दांचें व आपल्याच स्वरमाधुर्यांचें एकाद्या वक्त्याप्रमाणेंच त्यांनाहि वेड आहे. पण उत्साहाच्या भरांत ते बाहूषत जातात आणि शब्दांची जी जादू ते निर्माण करतात तिच्या योगानें दुसऱ्याची व त्यांची स्वतःचीहि नजरबंदी होते. त्यांचें कलकत्त्याचें भाषण बारकाईनें पाहण्यासारखें आहे. त्या वेळीं सत्याग्रह सुरू होता. शास्त्र्यांच्या भाषणांतील दोन मुद्दे माझ्या दृष्टीनें ध्यानांत ठेवण्याजोगे आहेत. पहिला मुद्दा असा कीं कांहींहि झालें, आपला कितीहि अपमान झाला, आपण कितीहि चिरडले गेलों, आपली कितीहि बेअब्रू आणि पिळवणूक झाली, तरी ब्रिटिश सरकारपुढें आपण मान तुकवलीच पाहिजे. एकादा किडासुद्धां कातावला म्हणजे उलटून चावण्याचा प्रयत्न करील; पण शास्त्र्यांचें अनुयायित्व पत्करल्यास हिंदी माणूस प्रतिकार करण्यास धजावेल म्हणजे काय गोष्ट आहे ? त्यांच्या दृष्टीला दुसरा मार्गच दिसत नाही. ब्रिटिश सरकारचे हुकुम स्वीकारणें व ते पाळणें हाच त्यांचा धर्म. विधात्यानें आमच्या ललाटीं हेंच लिहिलेले आहे, तेव्हां त्यांच्यापुढें इच्छा असो, वा नसो, मस्तक नम्र केलेंच पाहिजे.

बरें, परिस्थितीची पक्की रूपरेषा समजून घेऊन ते सल्ला देत होते असेंहि नाही.

“घटना” अजून तयार व्हावयाची होती. शुभ्रपत्रिकेंतील सूचना अनिष्ट आहेत खऱ्या; पण त्यांनाच कायद्याचे स्वरूप प्राप्त झालें तर परिस्थितीचा विचार करतां आपण तसला कायदासुद्धा राबवून घेतला पाहिजे असें शास्त्र्यांनीं सांगितलें असतें तर त्यांचीं विधानें चांगलीं-वाईट कशींहि असोत, तीं अप्रासंगिक तरी ठरलीं नसतीं. पण शास्त्री चार पावले पुढे गेले आणि आगामी कायदा कितीहि असमाधानकारक असला तरी तो राबवा असाच मी सल्ला देईन असें ते म्हणाले. ब्रिटिश सरकारच्या हातीं राष्ट्राच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नांच्या बाबतींत कोरी हुंडी द्यावयास ते तयार होते असा याचा अर्थ आहे. भविष्यकाळीं घडणाऱ्या अज्ञात गोष्टीविषयीं कोणत्याहि व्यक्तीला, गटाला अगर पक्षाला अशा रीतीनें आधीं वचनबद्ध कसें होतां येतें याचें मला गूढच पडलें आहे. अर्थात् कोणतीच नैतिक अथवा राजकीय अधिष्ठानें नसतील व राज्यकर्ते म्हणतील तीं पूर्व दिशा हेंच सनातन धोरण ठरलेलें असेल, तर मात्र गोष्ट निराळी.

दुसरा मुद्दा केवळ डावपेंचांचा होता. शुभ्रपत्रिकेवर अद्यापि बरीच संस्कारणें व्हावयाचीं होतीं. अर्थात् शुभ्रपत्रिकेंत जे फेरबदल होणार ते ब्रिटिश सरकार व पार्लमेंट यांच्यावर निरनिराळ्या गटांकडून जसें दडपण आणण्यांत येईल तदनुरूप होत जाणार होते. रस्ती-खेंधींत हिंदी प्रागतिकांचें पाठबळ आपल्या बाजूला मिळविण्यासाठीं सरकारनें शुभ्रपत्रिकेंतील कडकपणा कदाचित् जरा सौम्य केला असता, निदानपक्षीं पत्रिकेंतील सूचनांत छटाछाट तरी होऊं दिली नसती. पण शास्त्र्यांच्या भाषणामुळें प्रामातिक्राना प्रसन्न करून घेण्याचें कारणच उरलें नाहीं हें सरकारला कळून चुकलें. त्यांचीं मनें वळविण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. हें ठरून गेलें कीं, गचांडी मारून बाहेर काढिले तरी ते हिंदु स्त्रीप्रमाणें सरकारशीं निष्ठेनेंच वागणार. प्रामातिकांच्या दृष्टीनें सुद्धा शास्त्र्यांच्या कलकत्ता येथील भाषणांतील धोरण साफ चुकीचें होतें व त्या पक्षाच्या राजकारणाची त्यामुळें हानि झाली असें मला वाटतें.

शास्त्र्यांच्या भाषणचें अथवा प्रागतिकांच्या परिषदेचें मला फार महत्त्व वाटतें म्हणून या विषयाची मीं इतकी चर्चा केली असें नसून प्रामातिक पुढाऱ्यांचें धोरण व अंतःकरण यांसंबंधीं मला जिज्ञासा वाटत असे म्हणून ही चर्चा करावी लागली. तसे ते मोठे आदरणीय व कर्तृत्ववान लोक आहेत. पण ते असे कां वागतात त्याचा उलगडा मला कांहीं केल्या होत नाहीं. तुरुंगांत असतां शास्त्र्यांचें दुसरें एक भाषण वाचूनहि मला फार आश्चर्य वाटलें. १९३३ च्या जूनमध्ये भारत सेवक समाजा-पुढें त्यांनीं भाषण केलें. ब्रिटिश सत्ता हिंदुस्थानांतून एकाएकी काढून घेण्यांत आली तर वैमनस्य, छळ, पक्षोपपक्षांनीं परस्परांवर केलेली दडपशाही वगैरेंचा हिंदी राजकारणांत सुळसुळट होईल अशी भीति त्यांनीं व्यक्त केली. उलट परमत-सहिष्णुता हा ब्रिटिश राजकारणाचा नित्य गुण झालेला असल्यामुळें ब्रिटिशांशीं

सहकार्य करून हिंदुस्थानने आपला भावि प्रश्न सोडवला तर येथेहि सहिष्णुतेचे वातावरण कायम राहण्याचा बराच संभव आहे, वगैरे वगैरे. तुरुंगांत असल्यामुळे 'स्टेट्स्मन' मध्ये आलेल्या शास्त्र्यांच्या भाषणाचा गोषवारा आधारदाखल घेऊनच मी हे लिहीत आहे. 'स्टेट्स्मन' म्हणतो, "किती सुंदर विचारसरणी आहे ही. डॉ. मुंजेसुद्धा हल्ली याच अर्थाने बोलत असतात." रशिया, जर्मनी व इटली येथे चाललेल्या दडपशाहीच्या अमानुष व पाशवी अत्याचारांचा उल्लेख शास्त्र्यांनी तदनंतर केल्याचे स्टेट्स्मनमध्ये नमूद करण्यांत आले आहे.

ब्रिटन व हिंदुस्थान यांच्यासंबंधीचा श्री. शास्त्र्यांचा दृष्टिकोण व कट्टर ब्रिटिश हुजूरपक्षाचा दृष्टिकोण यांच्यामधील विलक्षण साम्य हे भाषण वाचताच माझ्या लक्षांत आले. दोघांमध्ये तपशीलांत अर्थातच फरक होता; पण दोघांच्याहि विचारसरणी मूलतः एकरूपच दिसल्या. विन्स्टन चर्चिल यांच्या तोंडी श्री. शास्त्र्यांचे शब्द कसे शोभून दिसले असते. तरी श्री. शास्त्र्यांची गणना जहाल प्रागतिकांत होत असून प्रागतिकांचे सर्वांत अधिक कर्तृत्ववान पुढारी असा त्यांचा नांवलौकिक आहे.

श्री. शास्त्र्यांनी केलेला इतिहासाचा व विशेषतः ब्रिटन-हिंदुस्थानच्या इतिहासाचा उलगडा मला मान्य होण्यासारखा नाही. आणि इंग्रजाव्यतिरिक्त कोणत्याहि परराष्ट्रीय व्यक्तीला तो मान्य होईल असेहि वाटत नाही; इतकेच काय, पण प्रगतिपर अशा पुष्कळ इंग्रजांचाहि श्री. शास्त्र्यांशी मतभेद होण्याचा संभव आहे. ब्रिटिश अधिकारी वर्गाचा रगीत चप्पा स्वतःच्या डोळ्यांवर चढविण्याची मोठी नामी खोड श्री. शास्त्र्यांना लागलेली आहे. त्यांच्या भाषणापूर्वी सतत अठरा महिनेपर्यंत हिंदुस्थानांत जो धिंगाणा सुरू होता, त्याचा नामोच्चारसुद्धा त्यांच्या भाषणांत झाला नाही, ही ध्यानांत ठेवण्यासारखी गोष्ट आहे. रशिया, जर्मनी आणि इटली इतक्या लांब वळसा मारून ते आले; पण हिंदुस्थानांत काय जळते आहे ते त्यांना दिसेना. सरहद्द प्रांतांतील व बगालमधील धुमाकूळ त्यांच्या कानी कदाचित् आला नसेल; कारण बातम्यांवरील सरकारी नियंत्रणामुळे तेथील प्रसंगांना वाचा फुटणे कठिण झाले होते. पण बलिष्ठ प्रतिपक्षाशी हिंदी जनता जी जिवावरची लढाई खेळत होती, देशाला ज्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत होत्या, त्याहि श्री. शास्त्र्यांना दिसू नयेत म्हणजे काय? पोलिसांची दंडुकेशाही, वटहुकुमांची अरेरावी, अन्नसत्याग्रह, तुरुंगांतील हालअपेष्टा यांची त्यांना कांहीच माहिती नव्हती काय? ज्या सहिष्णुतेबद्दल व स्वातंत्र्याबद्दल त्यांनी ब्रिटिशांचे पोवाडे गायिले, ती सहिष्णुता व ते स्वातंत्र्य त्याच ब्रिटिशांनी हिंदुस्थानांत पायांतर्झी तुडविले याची खबर श्री. शास्त्र्यांपर्यंत पोचली नाही का ?

काँग्रेसचे व त्यांचे एकमत असेल अगर नसेल; तो प्रश्न अलाहिदा. काँग्रेसच्या धोरणावर टीका करण्याचा, तिचा निषेध करण्याचा त्यांना पूर्ण अधिकार होता. पण हिंदी गृहस्थ म्हणून, स्वातंत्र्याचा एक भक्त म्हणून, संवेदनाक्षम मानव म्हणून,

त्यांच्या मनांत आपल्या देशबांधवांनीं व भगिनींनीं दाखविलेल्या अपूर्व धैर्याविषयी व त्यागाविषयी कोणते विचार येत होते ? हिंदुस्थानच्या हृदयावर ब्रिटिश सरकारच्या कुन्हाडीचे घावावर घाव पडत असतां त्यांना दुःख, यातना मुळींसुद्धां वाटल्या नाहींत ना ? उद्दाम साम्राज्यशाहीच्या आधिभौतिक सामर्थ्यापुढें शिर झुकविण्याचें हजारों लोकांनीं नाकारिलें, देह भरडला गेला, घरदार मोडून पडलें, आप्त-स्वकीयांना हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या तरी बेहेत्तर, पण रुमालानें हात बांधूम उभे राहणार नाहीं, मन कोणाला विकणार नाहीं, असा निर्धार त्यांनीं दाखवला या दृश्याचा काडीमात्र परिणाम श्री. शास्त्र्यांच्या अंतःकरणावर झाला नाहीं काय ? तुहंगांत व तुहंगाबाहेर आम्हीं धिमेपणा दाखवला, सस्मित मुद्रेने आणि हंसऱ्या तोडानें आम्ही वागलों सवरलों, पण पुष्कळ वेळां ओठांवर स्मित दिसत असलें तरी आमच्या बोळ्यांत आसवें दाटलेलीं असत आणि तोडावर हास्याच्या लहरी खेळत असल्या, तरी भांत दुःखाचे कढ येत असत.

व्हेरिअर एल्विन नांवाच्या एका उमथ्या व उदारमनस्क इंग्रजांनें आपले त्या काळांतील विचार पुढीलप्रमाणें मांडलेले आहेत. १९३० सालासबधीं तो म्हणतो : “ सर्व राष्ट्रच्या राष्ट्र आपले गुलामी वृत्तीचे पाश झुगारून देऊन निर्भय निश्चयाच्या खऱ्या उच्च पदावर आरूढ होत असतानाचें दृश्य खरोखर उदात्त होतें. ”

लढा चालू असतां श्री. शास्त्र्यांसारख्या कर्तबगार व भावनानुकूल माणसाच्या मनांत आपल्या देशबांधवांविषयी अशासारखे विचार येत नसतील हें सभवनीय वाटत नाहीं. सर्व प्रकारच्या नागरिक स्वातंत्र्याची व सार्वजनिक कार्याची गळचेपी केल्याबद्दल ते सरकारची हजेरी घेतील अशीच कोणींहि अपेक्षा केली असती. ते व त्यांचे सहकारी बंगाल व सरहद्द प्रांतासारख्या सकटग्रस्त प्रांतांना भेटी देतील अशीहि आशा वाटत होती. अर्थात् काँग्रेसला अथवा कायदेभंगाला साहाय्य करण्यासाठीं नव्हे, तर सरकारी दडेलीची हकीकत उजेडांत आणून तिला आळा घालतां यावा यासाठीं. स्वतःला स्वातंत्र्याचे व नागरिक हक्कांचे कैवरी म्हणवणारे इतर देशांतील लोक नेहमीं अशीं कामें करतांना आढळून येतात. पण असें कांहीं करण्याऐवजीं, हिंदी खो-पुरुषांच्या पाठीवर नालबंद टापा रोंवणाऱ्या व नेहमींच्या स्वातंत्र्याला जमिनीत तुडवून टाकणाऱ्या अधिकाऱ्यांच्या लीलांना अटकाव करण्याचें सोडून, निदान काय प्रकार चालले आहेत तें पाहण्याची तसदीहि न घेतां, ब्रिटिशांना त्यांच्या स्वातंत्र्यप्रियतेबद्दल व सहिष्णुतेबद्दल एक प्रशस्तिपत्र देऊन श्री. शास्त्री पार मोकळे झाले ! आणि हें केव्हां, तर ब्रिटिशांचे हे गुण हिंदुस्थानांत औषधालाहि दिसून येत नव्हते अशा वेळीं !! सरकारच्या पाठीशीं अशा प्रकारे आपलें नैतिक पाठबळ उभें करून दडपशाहीच्या कृत्यांना त्यांनीं उत्तेजन मात्र दिलें.

श्री. शास्त्र्यांची तशी इच्छा नसेल, आपल्या कृत्याचे परिणाम काय होतील याची कल्पनाहि त्यांना आली नसेल, याबद्दल मला अणुमात्र शंका नाहीं. पण

त्यांच्या भाषणाचा परिणाम खासच असा झाला असणार. त्यांच्याकडून असा विचार व आचार कां घडला ?

आपल्या देशबांधवांशी व आधुनिक विचारांशी प्रागतिकांनीं मुळींच संबंध ठेवलेला नाही. ह्या उत्तराव्यतिरिक्त दुसरें समाधानकारक उत्तर वरील प्रश्नाला देतां यावयाचें नाही. त्यांच्या वाचनांत येणाऱ्या पुराण पुस्तकांचा धुरोळ डोळ्यांत उडाल्यामुळें भोंवतीं पसरलेलें हिंदी जगत् त्यांना दिसेनासें झालें आहे. एक प्रकारच्या आत्मानंदांतच ते गुंगलेले असतात. आम्ही तुरुंगांत पडलों आणि आमचीं शरीरें गजांच्या आड डांबलीं गेलीं, पण आमच्या मनाचा स्वैरसंचार थांबला नाही कीं आमची हिंमत खचली नाही. पण प्रागतिकांनीं स्वतःच आपल्या मनाचे कैदखाने बनविले होते. त्यांत ते चकरावर चकरा मारीत, पण तेथून त्यांची सुटका होत नसे. प्रागतिक म्हणजे सद्यःस्थितीचे पुजारी असा प्रकार झाला आहे. पण या गतिमान् जगांत सद्यःस्थिति बदलत असते, आणि तसा बदल झाला कीं मग सुकाणू व होकायंत्र जवळ नसलेल्या सारंगाप्रमाणें त्यांची स्थिति होते. मनानें व शरीरानें ते दुर्बल बनतात व त्यांचीं ध्येयें व नैतिक कल्पनाहि अस्तंगत होतात. आपण होऊन पुढें सरकावें, नाही तर पुढें रेटलें जावें एवढा एकच विकल्प मनुष्याच्या हातीं आहे. ह्या चर सृष्टींत अचर राहणें शक्य नाही. भोंवतालीं वादळांची घनचक्कर माजलेली पाहून या जडभरत प्रागतिकांची गाळण उडाली. त्यांचें दुबळें शरीर पुढें सरेंना. महासागरावर ते हेलकावे खात होते. गवतकाडी कोठें दिसली कीं तिला मिठी मारण्याचा प्रयत्न ते करीत असत. शंकेनें व अनिश्चयानें प्रस्त झालेले हे प्रागतिक हिंदी राजकारणाच्या रंगभूमीवर अतिरिक्त विचारांची सुतकी मुद्रा धारण करून वावरणाऱ्या हॅम्लेटप्रमाणें भासतात.

“ काळाचीं चक्रं उलटीं फिरती काय अनर्थ !

सुलटीं तीं फिरण्यासाठीं झटणें आम्ही व्यर्थ. ”

कायदेभंगाच्या पडत्या काळांत सर्व्हेट ऑफ इंडिया नांवाच्या एका प्रागतिक साप्ताहिकानें काँग्रेसवाल्यांवर अशी टीका केली कीं, तुरुंगांत जाण्यासाठीं हे आतुर झालेले असतात व तुरुंगांत गेले कीं मग त्यांना बाहेर येण्याची घाई होते. ह्याच साप्ताहिकानें चिडून असेहि उद्गार काढले कीं काँग्रेसपार्शीं कार्यक्रम असा काय तो एवढाच आहे. ह्याएवजीं इंग्लिश प्रधानमंडळाकडे शिष्टमंडळें पाठवावीं अथवा इंग्लंडांतील प्रधानमंडळ बदलावें म्हणून अनुष्ठान मांडावें असा मार्ग सपादकांच्या मनांत सुचवावयाचा असावा.

ही गोष्ट खरी कीं वटहुकुम वगैरे जुलमी कायद्यांचा भंग करणें हेंच काँग्रेसचें त्या वेळचें धोरण होतें. त्यासाठीं अर्थांतच लोकांना तुरुंगांत जावें लगे. काँग्रेस व देशांतील जनता बराच काळ चाललेल्या लढ्यांनंतर थकून गेली असल्यामुळें सरकारवर पुरेसें

दडपण आणणें शक्य झालें नाहीं. परंतु व्यवहाराच्या व नीतीच्या दृष्टीनें प्रतिकार करणें आवश्यकच होतें.

अगदीं नागवी दडपशाही सरकारलासुद्धां सहजासहजीं परवडण्यासारखी नसते. तिच्यामुळें आपल्या सत्तेचा पाया खिळखिळा होतो हें सरकारला ठळक आहे. दडपशाहीमुळें राजसत्तेच्या खऱ्या स्वरूपाचें जनतेला व जगाला दर्शन होतें, म्हणून पोलादी बाघनखें मखमली हातमोज्यांत दडवतां आलीं तर तें जेत्यांना हवें असतें. ही सरकारी नीति असल्यामुळें दडपशाहीचा प्रतिकार फुटकळ स्वरूपांत झाला तरी त्यापासून बहुमोल कामगिरी होते, ती अशी कीं जनतेचें सामर्थ्य वाढून सरकारच्या नैतिक बळाला खणती लागते.

कायदेभंगाचें नैतिक दृष्ट्या तर ह्यापेक्षांहि अधिक महत्त्व आहे. थोरोचें एक प्रसिद्ध वचन आहे कीं, “ ज्या वेळीं लोकांना अन्यायानें तुरुंगांत डांबून ठेवण्यांत येत असेल त्या वेळीं न्यायप्रिय स्त्रीपुरुषांनीं तुरुंग हेंच आपलें घर असें मानलें पाहिजे.” हा उपदेश प्रागतिकांना कदाचित् पटणार नाहीं. परंतु सरकारकडून एकसारखी दडपशाही होत असतां व आमचा अपमान व पिळगूळ चालली असतां खरें नीतियुक्त जीवन अनुसरणें शक्य होणार नाहीं असें आमच्यापैकीं पुष्कळ जणांचें मत आहे. स्वतःच्या देशांत आम्ही गुन्हेगार ठरलों आहोत. आमच्यावर नेहमीं पाळत ठेवण्यांत येत असून सर्वव्यापी अशा राजद्रोहाच्या कायद्याचा भंग होतो कीं काय हें पाहण्यासाठीं आमच्या तोंडून बाहेर पडणारा शब्द न शब्द टिपून घेण्यांत येत असतो. आमचीं पत्रें फोडण्यांत येतात. सरकारी निर्वंध अथवा तुरुंगवास ह्यांची कृष्णच्छाया आमच्या मार्गावर सदोदित पडलेली असते. तेव्हां राजसत्तेपुढें लाचार बनून राहावें, मानसिक अधोगति खुशाल होऊं द्यावी, सत्याचा अपलाप करावा व स्वतःला अधम वाटणाऱ्या कृत्यांना मदत करून आपल्या नैतिक कल्पनेला भोगदासी बनवावी, किंवा परिणामाची कदर न बाळगतां विरोधाला तयार व्हावें, हे दोनच मार्ग आम्हांस दिसत आहेत. तुरुंगांत जाणें अथवा स्वतःवर हालअपेष्टा ओढवून घेणें कोणालाच आवडत नाहीं. परंतु पहिला मार्ग पत्करण्यापेक्षां तुरुंगाची वाट बरी असें आम्हांला वाटतें. बर्नार्ड शॉनें म्हटले आहे कीं “ आपण ज्यांना नीच कृत्यें असें समजतो तीं पार पाडण्याच्या कामीं स्वार्थी लोकांकडून आपला उपयोग केला जावा ही आयुष्यातील अधोगतीची परमावधि होय. तिच्याशीं तुलना करून पाहतां इतर सर्व दुःखें म्हणजे दैवाच्या लीला आहेत, आयुष्यातील मानवप्राप्त घटना आहेत असें म्हणतां येईल. परंतु अशी अधोगति म्हणजे मात्र प्रत्यक्ष यमयातना, गुलामगिरी, अथवा इहलोकींचा नरकवास होय.”

तुरंगवासाचा शेवट

सुटकेची वेळ जवळ येत चालली होती. चांगल्या वर्तणुकीबद्दल मला माफी मिळाली असल्याकारणाने दोन वर्षांच्या शिक्षेतील साडेतीन महिने कमी झाले होते. मनाची शांति अथवा तुरंगामध्ये मनाला येणारे माथ सुटकेच्या कल्पनेमुळे नाहीसे झाले होते. पण बाहेर गेल्यावर पुढे काय ? प्रश्न मोठा बिकट होता. त्याचे उत्तर देता येईना. त्यामुळे सुटकेचा आनंदहि थोडासा कमी झाला. अर्थात् ही विषण्णता अल्पकालिकच ठरली. कारण फार दिवस टाणबद करून ठेवलेला माझा उत्साह लवकरच थयथयाट करून लागला आणि मी केव्हां एकदां बाहेर जातो असे होऊन गेले.

१९३३ जुलैच्या अखेर श्री. जे. एम. सेनगुप्त एकाएकी निवर्तल्याची फार दुःखदायक बातमी कानी आली. आमचा दोघांचा केवळ वकिंग कमिटीमुळेच निकट सबंध आला होता असे नाही. केंब्रिजपासूनची आमची ओळख होती. नवा विद्यार्थी म्हणून मी केंब्रिजला गेलो होतो तेव्हां ते नुकतेच पदवीधर झाले होते.

स्थानबद्ध असतांनाच सेनगुप्तांना मृत्यु आला. १९३२ साली युरोपांतून परत आल्यापासून ते तुरुंगांत अथवा नजरकैदेत होते. तेव्हापासून त्यांची प्रकृति ढांसळली. स्मशानयात्रेच्या वेळी त्यांना श्रद्धांजलि अर्पण करण्यासाठी अफाट जनसमुदाय लोटला. जणू काही आपल्या हृदयांत दीर्घ कालपर्यंत दावून ठेवलेले दुःख बंगाल त्या वेळी व्यक्त करीत होता.

सेनगुप्त तर गेले. दुसरे दरबारचे कैदी म्हणजे सुभाष बोस. कित्येक वर्षांच्या तुरंगवासामुळे त्यांचीहि प्रकृति क्षीण झाली होती. अगदी सरतेशेवटी उपचाराखातर युरोपमध्ये जाण्याची परवानगी सरकारकडून त्यांना देण्यांत आली. विठ्ठलभाई पटेलीसारखा अनुभक्तिक लढवण्या युरोपांतच अंधरुणावर पडून होता. तुरंगवास व बाहेर अव्याहत चालू असणारी धांवपळ शरीराला न झेपल्यामुळे असे कित्येक लोक खंगून गेले असतील आणि कित्येक मृत्युमुखी पडले असतील. कित्येक लोक असे होते की, ते बाहेरून बदललेले दिसत नसले, तरी त्यांच्या मनामध्ये या अनैसर्गिक जीवनाच्या आघातामुळे विकृती उत्पन्न झाल्या होत्या.

या भयंकर स्थितीची जाणीव सेनगुप्तांच्या मृत्युमुळे मला झाली व त्यामुळे मनाला थकवा आल्याप्रमाणे वाटू लागले. इतक्या हालअपेष्टा कशासाठी सहन करावयाच्या ? कोणत्या ध्येयासाठी हे सारे सोसावयाचे ?

प्रकृतीच्या बाबतीत मी मोठा दैववान् होतो. काँग्रेसच्या धामधुमीमुळे खूप दगदग होई व आहारविहाराच्या बाबतीत अनियमितपणाहि उत्पन्न होत असे. परंतु एकदरीत माझी प्रकृति चांगली टिकून राहिली. थोडीबहुत वडिलार्जित देणगी व थोडीबहुत स्वतः ठेवलेली दक्षता यांमुळे प्रकृति चांगली राहिली असावी. आजारपण, अशक्त प्रकृति, आणि स्थूलपणा ह्या गोष्टी माणसाला शोभणाऱ्या नव्हेत असें मला वाटे. व्यायाम, भरपूर मोकळी हवा व साधे अन्न यांच्या साहाय्यानें मी उपरोक्त आपत्तींपासून शरीराचा वचाव केला होता. माझा अनुभव असा आहे कीं हिंदुस्थानांतील मध्यम वर्गात आढळणारे बरेचसे रोग सदोष आहारापासून उत्पन्न झालेले असतात. जें अन्न खाण्यांत येतें ते फाजील पौष्टिक व वाजवीपेक्षां अधिक असतें (उघळमाघळ करण्याची ऐपत असणाऱ्यांनाच हे विधान लागू पडेल) मुलांचे लाड करणाऱ्या आया, मुलांना गोड व चमचमीत पदार्थ अवश्य त्यापेक्षां अधिक प्रमाणांत खावयाला घालून त्यांना कायमचा अपचनाचा रोग जडवून ठेवतात. मुलांच्या अगाभोवतीं सुद्धां जहरीहून अधिक कपडे लपेटण्यांत येतात. हिंदुस्थानांत आलेल्या इग्रजांना देखील फाजील आहाराची संवय लागली आहे. तथापि गेल्या पिढीपेक्षां त्यांच्यांत आतां थोडीशी सुधारणा झालेली दिसते.

अन्नाचे प्रयोग करण्याच्या भानगडींत मी कधीं फारसें लक्ष घातलेलें नाहीं. अधाशीपण व मिष्टान्न हीं टाळण्याचा तेवढा मी प्रयत्न करीत असतो. सर्वच काश्मीरी ब्राह्मणांप्रमाणें आम्हांहि मांस खातो, आणि मला विशेष आवड नसली, तरी लहानपणापासून माझ्या खाण्यांत मांस येत असे. १९२० साली सत्याग्रह सुरू होतांच मांसाशन सोडून मी शाकाहार पत्करला. सहा वर्षांनीं मी युरोपला गेलों, तोंपर्यंत शाकाहार चालू राहिला होता. नंतर मात्र पुनः मांसाशन सुरू झाले. हिंदुस्थानांत परत आल्यावर फिरून शाकाहार घेऊ लागलो व आतांपर्यंत तो बहुतेक चालू राहिलेला आहे. मांसाशन माझ्या प्रकृतीला मानवतें. पण माझ्या मनांत त्याबद्दल किळस उत्पन्न झाली असून मांसाशनांत एक प्रकारचा रानवटपणा आहे असें मला वाटूं लागलें आहे.

१९३२ सालीं तुरुंगांत असतांना मी आजारी पडलो. तेव्हां स्वतःच्या निकोप प्रकृतीविषयीं वाटणाऱ्या अभिमानाला धक्का बसून मी त्रासल्यासारखा झालों होतो. त्या वेळीं आयुष्यांत पहिल्याप्रथमच मनांतील उफाळणाऱ्या आनदाचे व उत्साहाचे विचार नष्ट होऊन मद गतीनें हात जोडणाऱ्या प्रकृतिक्षयाचीं भयानक चित्रें डोळ्यांसमोर उभीं राहू लागलीं. मृत्यूचें मला फारसें भय वाटत नाहीं; परंतु शरीराच्या व मनाच्या क्षणशः व कणशः ह्मोणाऱ्या न्हासाची कल्पना मात्र माझ्या मनाला भयप्रद वाटते. पुढें कांहीं दिवसांनीं शरीरयंत्र पुनः सुरळीत चालू झालें. हिंवाळ्यांत मी पुष्कळ वेळपर्यंत सूर्यस्नान करीत असें त्याचाहि उपयोग झाला.

व्यायामाच्या सर्व प्रकारांत मला शीर्षासनाची फार आवड आहे. शरीरास

त्यापासून फार फायदा होतो असें मला वाटते. पण त्यापेक्षाहि शीर्षासनाच्या मानसिक परिणामामुळे तें मला अधिक प्रिय झालें आहे. हें आसन करतांना शरीराची जी विचित्र उलटापालट होते, त्यामुळे खेळकर श्रुतीत भर पडून आयुष्याच्या विचित्र लीलांकडे देखील आनंदी मुद्रेनें पाहण्याची मनाची तयारी होते.

तुरुंगांतील जीवनांत क्रमप्राप्त असणाऱ्या निरुत्साहांतून माझी सुटका होत असे ती प्रकृतिस्वास्थ्यामुळेच. तुरुंगांत व तुरुंगाबाहेर बदलत्या परिस्थितीशीं मला जमवून घेतां आलें तेंहि प्रकृति उत्तम होती म्हणूनच. आयुष्यांत पुष्कळ वेळां मला असे धक्के बसले कीं मी आतां जमीनदोस्त होणार असें वाटावें. परंतु मी त्वरितच पूर्वस्थितीवर येत असें. डोकें दुखणें अथवा झोंपेवांचून तळमळणें म्हणजे काय याची तर मला ओळखहि नाही. मुळांतच माझा मेंदू फार शांत व विचारी आहे हें ह्यावरून सिद्ध होत नाही का ? वाचनाच्या व लेखनाच्या कामीं तुरुंगांतील अपुऱ्या उजेडांतहि मीं डोळ्यांकडून भरपूर चाकरी बजावून घेतली असून सुद्धां माझी दृष्टि कमी झालेली नाही. माझी साफ दृष्टि पाहून गतवर्षीं एका नेत्र-विशारदानें आश्चर्य व्यक्त केलें. एक दोन वर्षांतच मला चष्मा घ्यावा लागेल असें भविष्य त्यानें आठ वर्षांपूर्वीं करून ठेविलें होतें. पण तें भविष्य अजिबात चुकीचें ठरलें. चष्म्याचें साहाय्य न घेतां माझे डोळे अद्यापि व्यवस्थितपणें काम करीत आहेत; ह्या सर्व गोष्टींवरून माझी शांतश्रुति व विवेकीपणा सिद्ध होत असला तरी सदासर्वदा मन शांत ठेवणारे आणि विवेकाची कास न सोडणारे लोक मला मुर्डीच आवडत नाहीत हेंहि नमूद करून ठेवलें पाहिजे.

तुरुंगांत सुटकेची वाट पाहत असतां बाहेर वैयक्तिक सत्याग्रहाला सुरुवात झाली. गुजराथमधील शेतकऱ्यांना १ ऑगस्टपासून आपण सत्याग्रहाची शिकवणूक देण्यास सुरुवात करणार आहो असें गांधीजींनीं सरकारला कळविलें व तशी सुरुवातहि त्यांनीं केली. त्यांना ताबडतोब अटक करून एक वर्षाची सजा देण्यांत आली व त्यांना पुनः येरवड्यास पाठवण्यांत आलें. ते तुरुंगांत गेल्याचें ऐकून मला आनंद वाटला पण लवकरच दुसरी एक भानगड उपस्थित झाली. पूर्वीप्रमाणेंच तुरुंगांतून हरिजनकार्य चालविण्यासाठीं आपणांस सवलती मिळव्यात अशी गांधीजींनीं मागणी केली. त्या गोष्टीला सरकार तयार नव्हतें. म्हणून गांधीजींनीं पुनः उपोषणाला सुरुवात केली आहे असें आम्हांला कळलें. इतक्या क्षुल्लक गोष्टीसाठीं त्यांनीं आपला जीव पणाला लावावा या गोष्टीचा मला मुर्डीच उलगडा होईना. परंतु त्या बाबतींत कांहींहि करणें हातीं नसल्यामुळे भयचकित अंतःकरणानें आम्हीं नुसते पाहत राहिलों.

एका आठवड्याच्या उपोषणानंतर त्यांची प्रकृति झपाट्यानें खालावत चालली. त्यांना रुग्णालयांत नेण्यांत आलें असलें तरी ते तेथेंहि कैदी म्हणूनच होते. सवलतीच्या बाबतींत माघार घेण्यास सरकार तयार होईना. आणि गांधीजीहि जीवना-

विषयी उदासीन बनले होते. (पूर्वीच्या उपोषणाच्या वेळी त्यांची मनःस्थिति अशा प्रकारची नसे.) खालावत चाललेल्या प्रकृतीविषयी त्यांना क्षिति वाटेनाशी झाली. अखेर जवळ आली असे वाटू लागले. सर्वांचा निरोप घेऊन स्वतःपाशी जी कांहीं चीजवस्त होती तिची त्यांनी व्यवस्था लावून टाकली. परिचारिकांनाहि त्यांपैकी कांहीं वस्तू त्यांनी दिल्या, परंतु आपल्या ताब्यांत असतां गांधीजींना मृत्यु यावा अशी सरकारची मुळीच इच्छा नव्हती. म्हणून गांधीजींची अभावितपणें सुटका करण्यांत आली. ही मुक्तता अगदीं वेळेवरच झाली म्हणावयाची. एकादा दिवस उशीर होता तर सर्वच कारभार आटोपण्याचा संभव होता. त्यांना वांचवण्याचें बरेचसे श्रेय अँड्र्यूज यांना दिलें पाहिजे.

दरम्यान डेहराडूनहून २३ ऑगस्ट रोजी मला नैनी येथें आणण्यांत आलें. आई एकाएकीं आजारी पडल्यामुळें तिला रुग्णालयांत नेल्याची बातमी मला त्याच वेळीं समजली. आईची प्रकृति चिंताजनक झाली होती म्हणून ३० ऑगस्ट रोजी माझी मुक्तता करण्यांत आली. वास्तविक माझी सुटका १२ सप्टेंबर रोजी होणारच होती; पण मला प्रान्तिक सरकारनें ११ दिवस जादा माफी दिली.

गांधीजींची भेट

तुरुंगांतून सुटल्याबरोबर मी लखनौला आईकडे गेलों व तेथेंच तिच्यापाशी कांहीं दिवस राहिलों. बऱ्याच दिवसांनी मी बाहेर येत असल्यामुळे भोंवतालच्या जगाचा संबध तुटल्यासारखा झाला होता. पण मी तुरुंगांत गुतून पडलों म्हणून जगाच्या गतीत कांहीं खळ पडला नाही ही जाणीव झाल्याबरोबर माझ्या मनाला धक्का बसला. आपणा, सर्वांचेंच असें होत असेल. मुलगे, मुली वाढत असतात. लग्नें, जन्म, मृत्यु, प्रेम आणि वैर, काम आणि खेळ, अश्रु आणि हास्य सर्व कांहीं सुरू असतें. जीवनांत नवे लागेबांधे, सभापणांत नवे विषय जें जें कांहीं माझ्या दृष्टीस पडे त्या सर्वांत नवल करण्यासारखें असें कांहीं तरी दिसून येई. जीवनाचा प्रवाह मला बाजूला सारून जणू कांहीं तसाच पुढें निघाला होता आणि मी कांठच्या डबक्यांत राहिलों होतों. हा विचार फारसा आनददायी नव्हता. परिस्थितीशी मला चटकन् समरसहि होतों आले असतें; पण आंतून तशी उमकाच वाटेना. तुरुंगाच्या बाहेर जरा वेळ आपण आलेले आहोंत, लवकरच त्या स्थानी परतावें लागणार हें मी जाणून होतो. तेव्हां ज्या जगांतून आपण लवकरच जाणार त्याच्याशी समरस होण्याची धडपड तरी करा कशाला ? राजकीय दृष्ट्या देश शांत होता, असें म्हणण्यास प्रत्यवाय नाही. सार्वजनिक स्वरूपाचे व्यवहार सरकारनें अजिबात दडपून तरी टाकले होते अथवा नियंत्रित तरी केले होते. क्वचित् धरपकडहि सुरू होती. पण हिंदुस्थानांतील त्या वेळची शांतता फार अर्थपूर्ण होती. प्रखर दडपशाहीचे फटके सोसल्यानंतर थकल्यामुळें आलेल्या ग्लानिप्रमाणें ती शांतता होती. एक प्रकारें किती बोलकी शांतता होती ती ! पण असले बोल दडपशाही करणाऱ्या सरकारच्या ध्यानांत येत नसतात. हिंदुस्थान देश पोलिशी राज्याचा आदर्श नमुना बनला होता. पोलिशी श्रुति सर्व सरकारी खात्यांतून पसरलेली होती आणि देशभर हेरांचा व चुगलखोरांचा सुळसुळाट झाला होता. लोकांची हिम्मत खचली होती. अन्तःकरणें भयभीत झालीं होती. खेडोपाडी जरा राजकीय हालचाल दिसली कीं ती ठेंचून काढण्यांत येत असे. नगरपालिकांमधून व स्थानिक सस्थांतून काँग्रेसच्या लोकांना हुसकून लावण्याचे प्रयत्न सरकार करित होतें. ह्यासंबंधी कलकत्ता-कापोरे शनचें उदाहरण सुप्रसिद्धच आहे.

जर्मनीतील नार्झीच्या अत्याचारांच्या बातम्याचा वेधील ब्रिटिश अधिकारी व त्यांच्या बगलेंतील छापखाने यांच्यावर मोठ्ठा विचित्र परिणाम झालेला आढळून

आला. त्यांच्या कृत्यामुळे आपण हिंदुस्थानांत जें जें केलें तें तें समर्थनीय ठरत आहे असें वाटून आणि सदाचरणाच्या आढ्यतेने फुगून जाऊन ते आम्हांला सांगूं लागले कीं नाझींचा अंमल येथें असता तर काय दशा उडाली असती पाहा. खरेंच, दडपशाहीच्या बाबतींत नाझींनीं जो ' विक्रम ' करून दाखविला, त्याची बरोबरी करणें सोपे नव्हतें. आमचें नशीब कदाचित् अधिक खडतर झालें असतें; पण गेल्या पांच वर्षांत हिंदुस्थानमध्ये ठिकठिकाणीं जे कांहीं प्रकार घडले त्याची पूर्ण माहिती नसल्यामुळे मला या बाबतींत निश्चित मत देतां येणार नाही. डावा हात काय करतो त्याची उजव्या हाताला दाद लागूं नये ह्या राजनैतिक तत्त्वावर ब्रिटिशांचा विश्वास असल्यामुळे निःपक्षपाती चौकशीबद्दल केलेल्या सर्व मागण्या सरकारनें शिडकारून लावल्या आहेत. सर्वसामान्य इंग्रज माणसाला पाशवी कृत्याची चीड असते ही सत्य गोष्ट असावी. नाझीप्रमाणें " पशुवृत्ति " या शब्दाचे इंग्रज लोक मोठें कौतुक करतील आणि तो शब्द मोठ्या प्रेमाने चघळित वसतील असें मला वाटत नाही. पाशवी कृत्य हातून घडलें त्याची त्यांना जराशी शरम वाटत असावी. पण आपण जर्मन, इंग्रज, अथवा हिंदी कोणीहि असलों, तरी सभ्यतेचा आपल्या मनावरील मुलामा फारच वालीफ आहे व वासना खतखतूं लागल्या कीं हें संस्कृतीचें सायटें फाटून जावयाला वेळ लागत नाही. आणि मग जीं कांहीं घाण बाहेर पडते ती न पाहणेंच बरें. महायुद्धामुळे या पाशवी वृत्तीचा फार फैलाव झाला. त्याचा परिणाम तह झाल्यानंतर सुद्धां जर्मनीची अन्नसामग्रीच्या बाबतींत जी ' कोडी ' चालू ठेवण्यांत आली होती तिच्यावरून स्पष्ट झालेला आहे. " कोणत्याहि राष्ट्रानें आतांपर्यंत केलेल्या कृत्यांत अत्यंत बेअकलीपणाचे, कमालीच्या पाशवी वृत्तीचें व गर्हणीय कौर्याचें निदर्शक असें हें कृत्य होतें " असें या कोडीचे वर्णन एका इंग्रजानें केलें आहे. १८५७ व १८५८ साल हिंदुस्थान अद्यापि विसरलेला नाही. आपल्या स्वार्थाला ढका लागतो असें दिसलें कीं आपलें शिक्षण, शिष्टाचार, वगैरेंचा आपणाला विसर पडतो. मग " असत्य-नारायणाच्या " पूजा सर्वत्र सुरू होतात आणि पाशवी वर्तनाला " शास्त्रशुद्ध दडपशाही " व " कायदा व सुव्यवस्था यांचें रक्षण " अशीं नांवें देण्यांत येऊं लागतात.

हा कोणा व्यक्तीचा अथवा राष्ट्राचा दोष नाही. हिंदुस्थानांत व इतर परकीय सत्तेखालच्या देशांत सत्ताधाऱ्यांविरुद्ध नेहमींच असंतोष धुमसत असतो आणि कधीं कधीं जवाळा निघूं लागून त्यांपासून धोकाहि वाटूं लागतो. अशा प्रसंगीं सत्ताधाऱ्यांच्या ठिकाणीं नेहमींच लष्करी गुणावगुणांचा प्रादुर्भाव होत असतो. लष्करी गुणावगुणांचा अनुभव गेल्या पांच वर्षांत आम्हांला यथेच्छ ध्यावयास सांपडला. कारण या काळांतच आमच्या विरोधाला सामर्थ्य प्राप्त होऊन तो प्रभावी होऊं लागला होता. तथापि लष्करी वृत्ति (अथवा हिंदी प्रजाजनांत तिचा अभाव) ही आमच्या नित्य परिचयाची झालेली आहे. साम्राज्याचा परिणाम जित व जेते

यांच्या अधःपतनांतच होत असतो. आमचा अधःपात झालेला स्पष्ट दिसत आहे. आमच्या जेत्यांचे अधःपतन मात्र शरीराच्या अंतर्भागांत झालेल्या रोगाप्रमाणे अदृष्ट असे आहे. पण बुरा वखत ओढवला की त्यांचे स्वरूप उघडकीस येते. दरम्यान जो तिसरा गट आहे, त्याच्या बांध्याला दोन्हीही पक्षांचा अधःपात येत असतो.

बऱ्या अधिकाऱ्यांची भाषणे, मध्यवर्ति कायदेमंडळांत व प्रांतिक कायदे-मंडळांत विचारलेल्या प्रश्नांना दिलेली उत्तरे, व सरकारची पत्रके वाचण्यास तुरुंगा-मध्ये मला खूपच सवड मिळत असे. गेल्या तीन वर्षांत उत्तरांच्या पद्धतीमध्ये किती तरी तफावत पडल्याचे आढळून येते. सरकार अधिकाधिक अरेरावीच्या व दरडावणीच्या सुरांत बोलू लागले आहे. जसा काही शिपायांना हुकुम सोडणारा लष्करातील सार्जंट मेजरच. १९३३ च्या नोव्हेंबरांत किंवा डिसेबरांत मिदनापूर येथे कमिशनरने केलेल्या भाषणांत या वृत्तीचा ध्वनि स्पष्ट उमटलेला दिसून आला. बंगालमधील बिनसरकारी युरोपियन तर इस्से जादा आहेत; त्यांच्या हरएक उच्चारांतून व आचारांतून फॅसिस्ट मनोवृत्तीचा दर्प येत असतो.

सिंधमध्ये काही कैद्यांना नुकतेच जाहीर रीत्या फाशी देण्यांत आले, हा देखील पाशवी मनोवृत्ति फैलावण्याचाच एक प्रकार आहे. हे भयंकर दृश्य पाहतां यावे म्हणून लोकांची सर्व प्रकारे सोय करण्यांत आली होती, आणि असे म्हणतात की हजारों प्रेक्षक जमाहि झाले होते !

बाहेर येऊन हिंदुस्थानच्या राजकीय व आर्थिक परिस्थितीचे निरीक्षण केल्यावर माझ्या मनाला फारशी उमेद वाटेना. माझे बरेच सहकारी तुरुंगांत होते, धरपकड चालू होती, वटहुकुमांचा रुळ फिरत होता, व नियंत्रकांनी वर्तमानपत्रांच्या मागेभोवती घातलेली पकडहि कायम होती. त्यांच्या ठवळाढवळी-मुळे आमच्या पत्रव्यवहाराचीहि दाणादाण उडे. नियंत्रकांच्या लहरीपणाचा माझे मित्र रफी अहमद किडवाई यांना अतिशय सताप आला. त्यांची पत्रे ते अडकवून ठेवीत, पुष्कळां तीं उशीरा पोचत अथवा गहाळ होत. त्यामुळे त्यांच्या कामाच्या वेळ हुकत. काम जरा अधिक कसोशीने करण्याबद्दल नियंत्रकाला कळवावे असा विचार किडवाईच्या डोक्यांत आला, पण ते लिहिणार कोणाला ? नियंत्रकांचे काम गुप्त पोलिस खात्यापैकी कोणीतरी अधिकारी गपचूपणे करीत असणार. किडवाईंनी एक शककल काढली. नियंत्रकाला उद्देशून लिहिलेल्या पाकिटावर त्यांनी स्वतःचाच पत्ता लिहून ते डाकेंत टाकले. हे पत्र योग्य ठिकाणी गेले याबद्दल शंकाच नको. कारण पत्राच्या बाबतींत त्यानंतर थोडी सुधारणा दिसून येऊ लागली.

तुरुंगांत परत जाण्याची माझी इच्छा नव्हती. अगदी पोटभर तुरुंगवास झाला होता. पण वर्तमान परिस्थितीत राजकारणाचा संन्यास घेतल्यावांचून तुरुंगाचा लकडा सुटणार कसा हे मला कळेना. राजकारणाला रामराम ठोकण्याची तर माझी मुर्खीच तयारी नव्हती. तेव्हा सरकारशी खटका उडणार हे ठरून गेल्या-

प्रमाणेच होतें. अमुक करा अथवा तमुक करूं नका असा हुकूम कोणत्याहि क्षणीं माझ्यावर बजावण्यांत आला असता; आणि तोंडांत कोणी लगाम अडकवूं पाहील तर बंड करून उठावें हा तर माझा स्वभाव पडला. सगळ्या हिंदुस्थानला नरम आणून त्याला हवा तसा दामटण्याचा प्रयत्न सुरू होता. सर्व देशाच्या बाबतींत मी काय करणार ? पण स्वतःवर मात्र हा प्रयोग चालूं द्यावयाचा नाही, असें मी ठरवलें होतें.

तुरुंगांत परत जाण्यापूर्वी कांहीं गोष्टी प्रथम उरकून घेणें अवश्य दिसले. माझी आई अंधरूप धरून होती. तिच्याकडे लक्ष देणें जरूर झाले होतें. पुण्याला जाऊन गांधीजींनाहि भेटून यावयाचें होतें. त्यांना भेटल्याला दोन वर्षे होऊन गेलीं होती. शक्य तेवढे प्रांतिक सहकारी जमवून त्यांच्याशीं देशाच्या सद्यःस्थितीबद्दलच नव्हे तर जागतिक परिस्थितीबद्दलहि चर्चा करावी व माझ्या डोक्यांत सांठून राहिलेले विचार त्यांच्यापुढें मांडावे असेंहि मनांत होतें. जग झपाट्यानें धांवत सुटलें असून त्याचा लवकरच राजकीय व आर्थिक कडेलोट होणार आहे असें मला वाटत असल्यामुळें आपला राष्ट्रीय कार्यक्रम आपण त्या धोरणानें आंखीत गेलें पाहिजे असा मुद्दा मला मांडावयाचा होता.

घरच्या व्यवहाराकडेहि नजर टाकावयास हवी होती. आतांपर्यंत मी तिकडे दुकूनहि पाहत नसे. वडील वारल्यावर मी त्यांचे कागदपत्र देखील चाळले नाहीत. बरीच छाटाछाट करूनसुद्धां खर्च ऐपतीबाहेरच जात असे. पण त्या घरांत वास्तव्य असे तोंपर्यंत खर्चांत याहून अधिक कपात करणे शक्य नव्हतें. झेपत नव्हतें म्हणून व सरकार ती कोणत्याहि क्षणीं जप्त करील अशी भीति होती म्हणून आम्ही मोटर ठेवली नाही. खर्चाचें संकट भेडसावीत असले तरी याचकांच्या पत्र-व्यवहारामुळें मात्र मनाची करमणूक होई (नियंत्रकाच्या कार्तीतून असलीं पत्रें हटकून निसटत असत) लोकांची, विशेषतः दक्षिण हिंदुस्थानांतील लोकांची, एक अशी चुकीची समजूत झालेली होती कीं माझ्यापाशीं गडगंज पैसा आहे.

माझ्या मुक्तेनंतर माझी धाकटी बहीण कृष्णा हिचा वाङ्मिश्रय ठरला. माझी उचलबांगडी होण्यापूर्वी हा विवाह उरकावा अशी माझी इच्छा होती. कृष्णा नुकतीच तुरुंगांतून सुटून आली होती.

आईच्या प्रकृतींत थोडासा आराम पडल्याबरोबर मी गांधीजींना भेटण्यासाठी पुण्यास गेलो. ते क्षीण झाले होते. पण त्यांची प्रकृति झपाट्यानें सुधरत असल्याचें पाहून मला आनंद झाला. आम्ही खूप खूप बोललों. जीवन, राजकारण, अर्थ-कारण या विषयांवर आमच्यांत बराच मतभेद असल्याचें दिसून आलें. पण माझ्या दृष्टिकोणाशीं शक्य तितकें जमवून घेण्याची उदारबुद्धि त्यांनीं दाखवली हे त्यांचे माझ्यावर उपकारच आहेत. मागाहून प्रसिद्ध झालेल्या आमच्या पत्रव्यवहारांत माझ्या मनांत घोळत असणाऱ्या अधिक व्यापक प्रश्नाविषयी चर्चा करण्यांत आलेली

आढळेल. त्या प्रश्नांवरील पत्रांत प्रकट झालेलीं मते थोडीं संदिग्ध असलीं तरी त्यांचा रोख सहज लक्षांत येण्याजोगा आहे. मालकवर्गाची मालकी नष्ट केली पाहिजे ही गोष्ट गांधीजींनीं जाहीरपणे मान्य केल्यामुळे मला फार समाधान वाटलें. तथापि मालकी हक्क दंडेलीनें नष्ट न करतां मतपरिवर्तनाच्या मार्गानें करावेत असा मात्र त्यांचा आग्रह होता. पण त्यांचें कांहीं मतपरिवर्तनाचे मार्ग माझ्या दृष्टीनें सामोपचाराच्या शिष्टाचारसंपन्न अशा सक्तीहून फारसे निराळे नसल्या कारणानें मला त्यांच्या आग्रहामुळे आमच्यांत फार तफावत आहे, असें वाटलें नाहीं. त्यांच्याशीं भाषण करतांना पूर्वीं प्रमाणेंच मला पुन्हा एकवार वाटलें कीं, शास्त्रीय सिद्धांतावर काथ्याकूट करीत बसण्याच्या ते विरुद्ध असले तरी वस्तुस्थितीत अन्तर्भूत असलेल्या तर्कवादाच्या प्रकाशांत अपरिहार्य अशा सामाजिक क्रांतीचा मार्ग ते धीरे धीरे चालूं लागतील. गांधीजी म्हणजे एक विलक्षण व्यक्ति आहे. मि. व्हेरिअर एल्विन म्हणत त्याप्रमाणें ते मध्ययुगीन कॅथॉलिक संतांप्रमाणें आहेत. पण त्याचबरोबर ते व्यवहार-चतुर असे पुढारीहि आहेत. त्यांचा शेतकऱ्यांच्या नाडीवरचा हात कधीं दूर झालेला नाहीं. आणीबाणीच्या वेळीं ते कोणीकडे मिळतील तें सांगणें कठीण असलें, तरी ते ज्या बाजूला मिळतील त्या बाजूवर त्यांच्या प्रतिष्ठेचा फार मोठा परिणाम झाल्या-शिवाय राहणार नाहीं, ही एक गोष्ट निरपवाद आहे. आणि आम्हांला चुकीचा वाटणारा मार्ग त्यांनीं पत्करला, तरी त्यांत छक्केपंजे असणार नाहींत, सरळ सीध्या अशाच तऱ्हेनें ते वागतील. त्यांच्याबरोबर सहकार्याने काम करतां आलें तर उत्तमच आहे; पण अवश्य झालें तर निराळ्या मार्ग पत्करण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे.

पण मला वाटलें कीं सध्यां तरी हा प्रश्न उद्भवत नाहीं. नांवाला कां होईना वैयक्तिक कायदेभंग चालू आहे. तेव्हा काम तसेंच पुढें रेटले पाहिजे. समाजवादी विचारसरणी लोकांत व विशेषतः राजकारणदक्ष अशा काँग्रेस कार्यकर्त्यांत पेरली पाहिजे. म्हणजे पुन्हा धोरण ठरवण्याची वेळ उगवली कीं पुढें पाऊल टाकण्याची आपली तयारी राहिल.

गांधीजींच्या पुढें त्या वेळीं उभा असणारा मुख्य प्रश्न वैयक्तिक स्वरूपाचाच होता. पुढें काय करावयाचें? ते पेंचांत पडले होत. तुहंगांत जावें तर हरिजन-कार्याचा प्रश्न पुनरपि उपस्थित होणार, सरकार बहुधा परवानगी देणार नाहीं, व पुन्हा उपवास करावा लागणार. पण हें चक्र चालणार किती दिवस? असा उंदरा-मांजराचा खेळ चालू ठेवण्यास ते मुळींच तयार नव्हते. हरिजन-कार्याच्या सवलती-साठीं आपण पुन्हा उपवास सुरू केला तर सुटका झाल्यावरहि मी तो चालूच ठेवणार असें ते म्हणाले. म्हणजे देहपात होईपर्यंत ते उपोषण करणार असा त्याचा उघड उघड अर्थ होता.

दुसरा संभवनीय मार्ग म्हणजे शिक्षेच्या उरलेल्या काळांत तुहंगांत न जातां

हरिजन-कार्याकडे स्वतःला वाहून घ्यावे व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना भेटून त्यांना अवश्य ती सल्लामसलत देत असावे.

तिसरा एक मार्ग त्यांनी सुचवला तो असा की, कांहीं काळ काँग्रेसमधून अजिबात निवृत्त होऊन, त्यांच्याच शब्दांत सांगावयाचे तर “ तरुण पिढीच्या ” हातीं सर्व सूत्रे सोंपवावीं.

पहिला मार्ग सरळ मृत्यूच्या जवळ्यात जात असल्यामुळे आम्ही कोणी त्याची शिफारस करूं हें शक्यच नव्हतें. काँग्रेस वेकायदा असतां तिसरा मार्ग पत्करला तर फार अनिष्ट परिणाम होईल असें आम्हांला वाटलें. त्यामुळे कायदेभंग, प्रत्यक्ष प्रतिकार, वगैरे चट्सारे गुंडाळून ठेवून काँग्रेस कायदेशीर सनदशीर राजकारणाच्या रंगणावर पुन्हां गेली असती अथवा गांधीजींचा आधार गेल्यामुळे सरकारनें काँग्रेसचा पुरा नायनाट करण्याचा चंग बांधला असता. शिवाय धोरणाची चर्चा करण्यासाठीं एकत्र जमणें अशक्य असल्यामुळे काँग्रेससारख्या वेकायदा संस्थेचा ताबा एकाद्या गटाला घेतां येणेंहि शक्य नव्हतें. राहतां राहिला दुसरा मार्ग. आमच्यापैकीं बहुतेकांना तो मान्य नव्हता. उरलीसुरली प्रतिकारबुद्धीहि त्यामुळे नष्ट होणार होती. स्वतः पुढारीच रणांगणांतून निघून गेल्यावर आर्गीत उडी घालण्याचा उत्साह कितीसे कार्यकर्ते दाखवतील? पण खोड्यांतून बाहेर पडण्याचा दुसरा कोणताहि मार्ग उपलब्ध न झाल्याकारणानें गांधीजींनीं तोच मार्ग पत्करण्याचा आपला निश्चय जाहीर केला. कारणें भिन्न भिन्न असलीं तरी सत्याग्रहाचा झिरपा चालू ठेवावा, तो आतांच बंद करूं नये, याबाबत आमचें दोघांचें एकमत झालें. माझ्या मतानें दुसरें काम म्हणजे जनतेचें लक्ष समाजवाद आणि जागतिक परिस्थिति यांच्याकडे वळवणें.

परत येतांना वाटेंत मुंबईला मी कांहीं दिवस थांबलों. तेथें सुदैवानें उदय-शंकरचें नृत्य पाहण्याची संधि मिळाली. त्यांचें नृत्य पाहून मला फार आनंद झाला. नाटक, संगीत, चित्रपट, बोलपट, नभोवाणी, ध्वनिक्षेपण वगैरे गोष्टी गेलीं कित्येक वर्षे माझ्या आटोक्याबाहेर गेल्या होत्या. कारण बाहेर असलों तरी माझ्या मागें कार्याचा व्याप इतका असे कीं, डोकें वर उचलण्याची पंचाईत पडायची. आतांपर्यंत फक्त एकच बोलपट मी पाहिलेला आहे व चित्रपटांतील प्रसिद्ध नटनट्यांचीं नांवें काय कानावरून गेलीं असतील तेवढींच. नाटक पाहावयास न मिळाल्यामुळे मात्र मला फार चुकल्याचुकल्यासारखें होतें. पण उत्तर हिंदुस्थानांत चांगलें नाटक दृष्टीस पडणें कठीण. बंगाली, गुजराथी, व मराठी रंगभूमीची थोडीफार प्रगति झालेली आहे असें ऐकतां. हिंदुस्थानी रंगभूमीला कला व रसिकता कशाशीं खातात तें सुद्धां माहिती नाहीं. हिंदी चित्रपट व बोलपट कलाभिस्तुचि व्यक्त करण्याच्या भानगडींत फारसे पडत नाहीत, असें माझ्या ऐकिवांत आहे. ऐतिहासिक दसरे आणि पुराणांच्या पोथ्या यांतलेच कथाप्रसंग बहुधा उचलून त्यांना संगीताची फोडणी व अधुधारांचा लिंबूरस यांची जोड दिली कीं काम खलास !

मला वाटते कीं शहरी लोकांत ज्या मालाची मागणी आहे अशाच मालाचा पुरवठा कंपन्या करीत असाव्या. ओबडधोबड व हीन अभिरुचीचे निदर्शक असे हे शहरी प्रकार व ग्रामीण गीतांतून, नृत्यांतून व नाट्यांतून अद्यापि जीव धरून राहिलेली कला यांच्यांतला भेद स्पष्ट लक्षांत घेण्यासारखा आहे. बंगाल, गुजराथ, व द्राविड देश या ठिकाणच्या शेतकरी वर्गांतली सरस कलाप्रीति पाहिली कीं मोठें कौतुक वाटतें. मध्यम वर्गाची स्थिति निराळी आहे. त्याचीं मुळें जमिनींतून उपळून निघालेलीं आहेत. जतन करण्याच्या योग्यतेची स्वतःची कलापरंपराहि त्या वर्गांत आढळली नाहीं. जर्मनी व ऑस्ट्रियामध्ये खडीवारी छापून निघणाऱ्या सवंग आणि भडक अशा चित्रापासून त्यांच्या कलासक्तीचें समाधान होत असतें. रविबर्म्याचीं चित्रें कोणी लावलीं म्हणजे अभिरुचि कळसाला पोचली असें समजावयाचें. त्यांचें आवडते वाद्य म्हणजे बाजाची पेटी. (स्वराज्य मिळाल्यानंतर अगदीं पहिली जनहिताची गोष्ट म्हणून हे भयंकर वाद्य बंद करण्यांत येईल अशा आशेवर मी जगत आहे.) तथापि विलक्षण असा कलाविपर्यास व सर्व कलानियमांचा सत्यनाश जर कोठें पाहावयाचा असेल तर लखनौच्या अथवा इतर ठिकाणच्या मोटमोठ्या तालुकदारांच्या वाड्यांतून एक चक्कर टाकावी. पदरीं सपत्ति असते व तिचें प्रदर्शन करण्याची त्यांना इच्छाहि असते. ते तिचें मन मानेल तसे प्रदर्शन करतात आणि त्यांच्या कलाप्रेमाचें हें प्रदर्शन पाहण्याचें दुर्भाग्य त्यांच्या घरीं जाणाऱ्या लोकांच्या वांट्याला येत असतें !

कलेच्या नवयुगाला नुकताच कोठें प्रारंभ झालेला आहे. टागोरांच्या कुटुंबानें या कामीं पुढाकार घेतलेला असून ह्या नवयुगाची प्रभा सर्व देशभर फांकू लागलेली दिसत आहे. परंतु देशांतील जनतेच्या मार्गांत पावलापावलागणिक अडथळे व निर्बंध येत असतां व त्यांच्या आकांक्षा दडपून टाकल्या जात असतां अभिनव कलेचा प्रसार मोठ्या प्रमाणांत व्हावा कसा ?

मुबईमध्ये तुरुंगांतून नुकतेच सुटून आलेले कांहीं मित्र व सहकारी मला भेटले. समाजवादी तत्त्वांचा प्रभाव तेथें बऱ्याच प्रमाणांत दिसून आला. काँग्रेसमधील पुढार्यांच्या कांहीं कृत्यांबद्दल त्यांच्यामध्ये बराचसा असतोषहि पसरलेला दिसत होता. राजकारणाकडे पाहण्याच्या गांधीजींच्या आध्यात्मिक दृष्टिकोणावरहि त्यांनीं सडेतोड टीका केली. टीकेपैकी बराचसा भाग मलासुद्धां मान्य होता; परंतु आहे त्या परिस्थितीमध्ये दुसरा मार्ग नसल्यामुळें आपण तसेंच पुढें गेलें पाहिजे ही गोष्ट मी निःसदिग्ध शब्दांमध्ये सांगून टाकली. कायदेभंग बंद करण्यापासून कोणत्याहि प्रकारचा फायदा झाला नसता. सरकारची चढाई तशीच चालू राहिली असती व कोणताहि चढाऊ कार्यक्रम हातीं घेतल्याबरोबर तुरुंगांत जाणें क्रमप्राप्त झालें असतें. राष्ट्रीय चळवळ अशा एका टप्प्याला येऊन पोचली होती कीं सरकारनें दडपशाही चालवली नसती तर सरकारवर कुरघोडी केल्याशिवाय ती

कर्धीच राहती ना. ह्याचें तात्पर्य इतकेंच कीं सरकारनें आमच्या चळवळीला नेहमीं बेकायदा ठरवावें असेंच स्वरूप तिला प्राप्त झालें होतें. आणि कायदेभंग बंद केला असता तरीहि राष्ट्रीय चळवळीचें पाऊल प्रत्यक्ष प्रतिकारापासून मागें हटणें आतां शक्य नव्हतें. कायदेभंग चालू ठेवून व्यवहारतः कांहींच फरक पडणार नव्हता, हें खरें. परंतु नैतिक प्रतिकार म्हणून त्याला महत्त्व होतेंच. लढाऊ वातावरण कायम असतां नव्या कल्पनांचा फैलाव करणें जितकें सोपें असतें तितकें लढा थांबून सनद-शीर वृत्ति प्रबळ झाल्यानंतर तें सहजासहजीं करतां येत नाहीं. लढा बंद केल्यावर, सामोपचाराचें धोरण आणि कायदेमंडळांतील सनदशीर राजकारणाचा स्वीकार एवढा एकच मार्ग खुला राहिला असता.

माझ्या सहकाऱ्यांच्या मनांतील खळबळ मी जाणून होतो. कारण माझी स्वतःची मनःस्थिति त्यांच्याचप्रमाणें झाली होती. परंतु इतर ठिकाणच्या-प्रमाणें मुंबईतसुद्धां आपली निष्क्रियता दडवण्यासाठीं बड्या बड्या समाजवादी तत्त्वांचें अवडंबर माजवणारे कांहीं लोक मला भेटलेच. स्वतः कांहीं एक न करतां, चळवळीच्या धुमश्चक्रीत ज्यांनीं जबाबदारीची धुरा आपल्या खांद्यावर वाहिली त्यांना प्रतिगामी म्हणून नांवें ठेवणारे हे निंदक पाहिले कीं, मला चीड येत असे. विराट-पुत्र उत्तराप्रमाणें अन्तःपुरांत समाजवादाचीं शस्त्रें परजणारे हे लोक गांधीजींवर ते प्रतिक्रांतिकारकांचे मेरूमणि म्हणून तुटून पडत असतात. त्यांच्या घटपटीच्या वटवटींत तर्कशास्त्राला कोणताहि दोष दाखवतां येणार नाहीं. परंतु एक लहानशीच गोष्ट त्यांच्या नजरेंतून सुटलेली आहे ती ही कीं, या प्रतिगामी गांधीला हिंदुस्थानच्या लोकांची इतकी खडान्खडा माहिती आहे कीं गांधी म्हणजे हिंदुस्थानचा शेतकरी वर्ग असें विनदिकृत म्हणतां येईल. कोणत्याहि क्रांतिकारकानें माजवली नसेल एवढी प्रचंड खळबळ हिंदुस्थानांत त्यांनींच माजवली आहे. त्यांची अगदीं अलीकडची हरिजन-चळवळ घेतली, तरी तिच्या टोल्यानें सुद्धां पुराणमतवादी हिंदु धर्माच्या पायाचा एक एक दगड हंळूहळू निखळून पडत आहें. आणि सर्व सनातनी त्यांच्याविरुद्ध हात उचलून खडे झाले आहेत. गांधीजींना ते भयंकर शत्रूप्रमाणें लेखतात. जलाशयावर तरंग उठावें त्याप्रमाणें जनतेमध्ये कार्यात्साहायाच्या प्रचंड लाटा उठविण्याचें काम गांधीजी आपल्या विशिष्ट मार्गानुसार करीत असतात. ह्या खळबळींचा परिणाम लाखों लोकांवर होत असतो. त्यांना प्रतिगामी म्हणा कीं क्रान्तिवादी म्हणा, त्यांनीं हिंदुस्थानचा माथा खासच उजळ केला आहे. अवनत झालेल्या व लाचार बनलेल्या जनतेला अभिमानाची व शीलसंपन्न जीवनाची शिकवणूक त्यांनीं दिलेली आहे. त्यांनींच जनतेंत जागृति व सामर्थ्य निर्माण केलें असून हिंदुस्थानच्या प्रश्नाचा दुवा जागतिक प्रश्नाशीं नेऊन त्यांनींच जोडला आहे. अहिंसा मार्गाचें थ्येय कोणतें व आध्यात्मिक दृष्ट्या अहिंसेंत कोणत्या गोष्टी अंतर्भूत होनात वगैरे विचार बाजूस ठेवला, तरी अहिंसामय सत्याग्रहाची प्रकृति ही हिंदुस्थानला व जगाला

गांधीजींनी दिलेली अपूर्व देणगी आहे व हिंदुस्थानांतील परिस्थितीला ती विशेष करून मानवणारी आहे, यांत शंका नाही.

प्रामाणिक टीकेला अवसर मिळावा व आमच्या पुढील प्रश्नांचा शक्य तितका सार्वजनिक खल व्हावा हें इष्टच आहे. गांधीजींच्या वर्चस्वामुळे खुली चर्चा होणें जरा कठीण होतें ही मोठ्या दुर्दैवाची गोष्ट होय. त्यांच्यावर अवलंबून असावें व निर्णयाचें सर्व काम त्यांच्यावरच सोंपवावें अशी वृत्ति नेहमीच आढळून येत असते. हें धोरण अगदी चुकीचें आहे. ध्येयासंबंधी व पद्धतीसंबंधी बुद्धिवाद करून व त्या बुद्धिवादावर अधिष्ठित झालेल्या शिरतीचें व सहकार्याचें धोरण मान्य करूनच राष्ट्राची प्रगति होणें शक्य आहे. ती अन्धश्रद्धेनें व्हावयाची नाही. कोणी कितीहि मोठा असो, त्यांच्यावर टीका करण्याची सवड असली पाहिजे. परंतु स्वतःची निष्कियता छपवून ठेवण्यासाठीं जर टीकेचा उपयोग करण्यांत येत असेल, तर ती सदोष आहे असेंच म्हणावें लागेल. अशा तऱ्हेची धुळवड समाजवादी खेळू लागले तर जनतेचा रोष ते आपणावर ओढवून घेतील. कारण कार्य पाहूनच जनता आपलें मत ठरवीत असते. लेनिन म्हणतो कीं “ भविष्यकालांतील निष्कंटक कार्यांच्या सुखस्वप्नांत दग राहून जो आजचीं खडतर कार्ये विसरतो त्याला संधिसाधु समजण्यास प्रत्यवाय नाही. प्रत्यक्ष जगांत चालू असलेल्या घडामोडींच्या अनुरोधानें कार्याची आंखणी करण्याऐवजीं त्या घडामोडींपासून अलिप्त राहून भविष्यकालीन स्वप्नांत डुंबत राहण्यांत त्याला मौज वाटते असाच त्याच्या वर्तनाचा अर्थ करावा लागेल. ”

यत्रयुगीन मजूरवर्गासंबंधीचें वाङ्मय वाचून येथील समाजवादाची व कम्युनिझमची बहुतांशी वाढ झालेली आहे. मुबई व कलकत्ता यांसारख्या कांहीं विशिष्ट ठिकाणीं पुष्कळसे गिरणीमजूर असले, तरी बाकीचा हिंदुस्थान शेतकऱ्यांचाच आहे. मजुरीचा दृष्टिकोण पत्करून हिंदुस्थानच्या प्रश्नाचा निकाल परिणामकारक रीतीनें लावतां येणार नाही. राष्ट्रवाद व शेतकऱ्यांचे आर्थिक जीवन हे आपल्यापुढील दोन मोठ्या महत्त्वाचे प्रश्न आहेत. युरोपियन समाजवादानें ह्या प्रश्नांची मांडणी केल्याचें क्वचितच आढळून येतें. रशियातील महायुद्धापूर्वीची स्थिति व हिंदुस्थानांतील आजची स्थिति ह्यांत पुष्कळच साम्य आहे; परंतु रशियांत अनेक असामान्य व विचित्र असे प्रकार घडून आले. त्यांची पुनरावृत्ति पुन्हां दुसऱ्या कोणत्याहि देशांत होईल अशी अपेक्षा करणें वेडेपणाचें ठरेल. कम्युनिझमच्या तत्त्वज्ञानाच्या साहाय्यानें कोणत्याहि देशांतील वर्तमान परिस्थिति समजण्यास व तिचे धागेदोरे उकलण्यास मदत होऊन प्रगतीचा पुढील मार्ग दिसू लागतो, ह्याबद्दल मला शंका नाही. परंतु वस्तुस्थितीचा विचार न करतां आंधळ्याप्रमाणें कम्युनिझमची कार्यपद्धति अमलांत आणणें, म्हणजे त्या तत्त्वज्ञानाचा विपर्यास करण्यासारखें आहे.

जीवनांत अनेक प्रकारची गुंतागुंत असते व त्यांत आढळणारे विरोध व कलह पाहून मन कधी कधी थेंडेंसें हुताशहि होतें. पण लोकांत अनेक मतभेद व्हावे

अथवा एकाच पद्धतीने प्रश्न सोडवू पाहणाऱ्या सहकाऱ्यांतहि निर्णयाच्या बाबतीत मतभिन्नता दिसावी ह्यांत नवल नाही. परंतु शब्दांचा पोकळ नगारा वाजवून जो आपला दुर्बळपणा झांकून ठेवण्याचा प्रयत्न करतो, त्याच्याबद्दल मात्र मनात साहजिकच शंका उपस्थित होतात. सरकारला आश्वासनें देऊन किंवा अशाच कांहीं शंकास्पद प्रकारानें तुरुंगापासून स्वतःचा बचाव करून दुसरीकडे लोकांवर तोंडसुख घेणारे लोक स्वतःचाच कार्यनाश करित असतात असें म्हटलें पाहिजे.

मुंबईला अठरा पगड जातींची वस्ति असल्यामुळें सर्व तऱ्हेचे लोक तेथें दृष्टीस पडतात. तथापि मला एक प्रमुख नागरिक असा आढळला कीं राजकीय, आर्थिक, सामाजिक व धार्मिक बाबतींतील त्याची कमालीची विशाल दृष्टि पाहून मी चकितच झालों. मजुरांचे पुढारी म्हणून ते स्वतःला समाजवादी म्हणवीत असत. सर्वसाधारण राजकारणांत ते प्रतिसहकारवादी म्हणून समजले जात. जुन्या धार्मिक व सामाजिक चालीरीतींचें मी रक्षण करीन व कायदेमंडळाला सामाजिक बाबतींत लुडबुड करूं देणार नाही असें आश्वासन देत असल्यामुळें हिंदु-महासभेंतहि त्यांची चहा होत असे. प्राचीन गूढवादाचे उपासक असे जे सनातनी त्यांच्या तर्फेचे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या वेळीं ते उभे राहिले होते. हीं विविध व मनोरंजक कार्ये उरकूनहि त्यांची कर्तृत्वशक्ति खलास होत नसल्याकारणानें काँग्रेस व गांधीजी यांची प्रतिगामी म्हणून निर्दा करण्याच्या कामीं राहिल्या साहिल्या शक्तीचा ते व्यय करित असत. कांहीं इतर लोकांच्या मदतीनें त्यांनीं लोकशाही स्वराज्य पक्ष स्थापन केला. अर्थात् लोकशाहीशीं ह्या पक्षाचा कांहींच संबंध नव्हता, व काँग्रेसवर टीका करण्यापुरताच काय तो त्या पक्षाचा काँग्रेसशीं संबंध येई. एवढा दिग्विजय मिळवूनहि रंग जिरली नाही तेव्हां मजुरांचे प्रतिनिधि म्हणून ते जिनिव्हा येथील मजूर-परिषदेला हजर राहिले. कधीं काळीं इंग्लंडमधील मॅकडोनल्ड यांच्या 'राष्ट्रीय' मन्त्रिमंडळप्रमाणें एकादें मन्त्रिमंडळ येथें स्थापन झालें, तर आपणाला मुख्य प्रधानकी मिळावी म्हणून त्यांची ही उमेदवारी सुरू आहे कीं काय, अशी एकाद्याला शंका आली असती.

इतके विविध दृष्टिकोण व इतक्या विविध चळवळी हाताळण्याचें भाग्य फारच थोड्यांच्या वांट्याला येत असेल. तथापि निरनिराळ्या क्षेत्रांत लुडबुड करणाऱ्या असल्या इतर अनेक लोकांचा काँग्रेसच्या टीकाकारांत समावेश झालेला आहे. खरवसाच्या अनेक भांड्यांमध्ये ह्या मांजरांचीं तोंडें खुपसलेलीं आढळून येतील. पण त्यांच्यापैकीं कांहींजण स्वतःला समाजवादी म्हणवून घेत असल्याकारणानें समाजवादाचें नांव मात्र बद्दू होत आहे.

प्रागतिकांचा परिचय

गांधीजींना भेटण्यासाठी पुण्यास गेलों असतां एके दिवशीं संध्याकाळीं मी त्यांच्याबरोबर भारत सेवक समाजाच्या निवासस्थानीं गेलो. सुमारे एक तासभर समाजाच्या सदस्यांनीं राजकीय बाबीसंबंधीं गांधीजींना प्रश्न विचारले व गांधीजींनीं प्रश्नांचीं उत्तरे दिलीं. श्री. श्रीनिवास शास्त्री अथवा इतर सभासदांपैकीं सर्वांत कर्तबगार असे पं. हृदयनाथ कुंझरू या दोघांपैकीं कोणीच तेथें नसले, तरी कांहीं चांगले अनुभवी सदस्य सभास्थानीं उपस्थित होतेच. त्यांचे प्रश्न ऐकून आम्हांला अधिकाधिकच आश्चर्य वाटूं लागलें. कारण प्रश्नांचे विषय अत्यंत क्षुल्लक असे होते. गांधीजींनीं व्हाइसरॉयला केलेली विनति व व्हाइसरॉयनें दिलेला नकार याच विषयावर बहुतेक प्रश्न विचारण्यांत आले. जगामध्ये प्रश्न विचारण्याजोगे विषय खच्चून भरलेले होते आणि स्वातंत्र्यासाठीं देशांत निकराची झुंज सुरू असून शेंकडों सस्था बेकायदा ठरविण्यांत आल्या होत्या. असें असतांना भेटीचा विषय त्यांना एवढा महत्त्वाचा वाटावा हें आश्चर्य नव्हे काय ? शेतकऱ्यांवर सकट गुदरलें होतें व औद्योगिक मदीमुळें सर्वत्र बेकारी माजली होती. बंगाल व त्याचप्रमाणें देशांत इतरत्रहि भयंकर प्रकार घडत होते. विचाराच्या, भाषणाच्या, लेखनाच्या आणि सघटनाच्या बाबतींतील स्वातंत्र्याची राळ उडाली होती. इतरहि अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मुद्दे डोळ्यांपुढें दिसत होते. परंतु गांधींनीं पुन्हा प्रयत्न करून पाहिला तर व्हाइसरॉय आणि हिंदुस्थान-सरकार कोणतें धोरण स्वीकारतील वगैरेसारख्या किरकोळ मुद्द्यापलीकडे प्रश्नांची मजल जाईच ना.

जेथील रहिवाशांचे बाहेरच्या जगाशीं असणारे संबंध कित्येक वर्षांपासून तोडून टाकण्यांत आलेले आहेत, अशा एकाद्या बदिस्त मठांत बसल्याप्रमाणें मला तेथें वाटूं लागलें. ण तसें म्हणावें तर आमच्या भारत सेवक समाजाचे सदस्य प्रत्यक्ष राजकारणांत भाग घेणारे व स्वार्थत्यागी असे सार्वजनिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. समाजाचे सदस्य व कांहीं थोडे इतर लोक हेच प्रागतिक पक्षाचे खरे आधारस्तंभ. पक्षांतील बाकीचे लोक म्हणजे पंचभेळ खिचडीप्रमाणें होते. आपलाहि राजकारणाशीं संबध आहे अशी समाधानाची झुळुक मिळवी म्हणूनच ते

कर्धीमधीं राजकारणांत डोकावत असत. आणि मुंबई व मद्रासकडील प्रागतिक आणि सरकारी नोकर यांच्यामध्ये तर मुळीं फरकच राहिला नव्हता.

देशांतील लोकांच्या तोंडीं असणारे प्रश्न त्या देशाच्या राजकीय विकासाचे निदर्शक ठरत असतात. पुष्कळ वेळां देशाला अपयश पदरीं घ्यावें लागतें तें देशांतील लोकांना आपल्या पुढील प्रश्नांची अचूक मांडणी करतां आलेली नसते म्हणूनच. जातिजातींना कायदे-मंडळांत मिळालेल्या जागांसबधींच्या मांडणांत अथवा जातीय निर्णयांच्या मुद्द्यावर पक्षसंघटना करून निष्फळ वादविवादांत आपण आपला काळ, उत्साह व ईर्ष्या यांचा अपव्यय करित बसतो यावरून आपण राजकारणांत किती मागासलेले आहोंत तें सिद्ध होत आहे. भारत सेवक समाजाच्या निवासस्थानीं गांधींना विचारण्यांत आलेल्या प्रश्नांत प्रागतिक पक्षाची विलक्षण मनोवृत्ति उत्तम प्रकारें प्रतिबिंबित झालेली होती. त्यांच्यापार्शीं राजकीय अथवा आर्थिक तत्त्वे तर नाहीतच, पण व्यापक दृष्टिकोणहि नाहीं असें दिसून आलें. आणि त्यांचें राजकारणसुद्धां बडे अधिकारी काय करतील, काय म्हणतील, ह्याचा खल करणारें, म्हणजे पर्यकी थाटाचेंच दिसलें.

‘प्रागतिक पक्ष’ ह्या नांवावरून दिशाभूल होण्याचा संभव आहे. ∴ इतर ठिकाणीं व विशेषेकरून इंग्लंडांत हा शब्द एका विशिष्ट आर्थिक धोरणाचा, अनियंत्रित अर्थव्यवहाराचा व खुल्या व्यापाराचा पुरस्कार करणाऱ्या पक्षाचा निदर्शक म्हणून वापरण्यांत येत असे. व्यक्तिस्वातंत्र्य, नागरिक हक्क वगैरेंचा देखील त्या पक्षाच्या तत्त्वांत समावेश होई. हिंदी प्रागतिकांच्या मागे इंग्लिश प्रागतिकांप्रमाणें कोणतीच तात्त्विक अथवा ऐतिहासिक पार्श्वभूमि नाही. ह्यांच्यापैकीं बहुतेक लोक संरक्षक जकातीचे पुरस्कर्ते असल्यामुळें त्यांना खुला व्यापार, मान्य नाही. वरें नुकत्याच घडलेल्या इतिहासावरून नागरिक हक्कांना ते किती महत्त्व देतात, तें दिसतेंच आहे. हिंदी सस्यानांशीं असणारे त्यांचे घनिष्ठ संबंध व तेथील अरेरावीला व अर्धवट सरंजामी पद्धतीला त्यांच्याकडून मिळणारा सर्वसामान्य पाठिंबा, यांच्यामुळेंहि त्यांच्यांतील व युरोपियन प्रागतिकांतील भेद स्पष्ट होईल. खरें म्हटलें तर हिंदी प्रागतिक कोणत्याहि अर्थानें प्रागतिक नाहीत. फार फार तर प्रागतिक मतांच्या छटा मधून मधून यांच्यावर दिसतात असें म्हणतां येईल. ह्या पक्षाचें नक्की स्वरूप वर्णन करणें अवघड आहे; कारण कोणत्याहि निश्चित विधिरूपी कल्पनांच्या पायावर ह्या पक्षाची उभारणी झालेली नाही; पक्षाचे सभासद मूठभर असले तरी त्यांच्यांत मतभेद मात्र पाटीभर आहेत. न-कर्तेपणांत त्यांच्या पक्षाचें नांव गाजलेलें

* Liberal Party (लिबरल पार्टी) ह्याचें भाषांतर मवाळ पक्ष, नेमस्त पक्ष, प्रागतिक पक्ष, वगैरे अनेक प्रकारें करण्यांत येतें. शब्दशः भाषांतर करावयाचें तर उदार पक्ष असें म्हणावें. परंतु ह्या सामासिक शब्दानें देखील मूळ अर्थ पूर्णपणे व्यक्त होत नाहीं.

आहे. सगळीकडे त्यांना चुकाच चुका दिसतात व त्या टाळण्यासाठी त्यांचा खटाटोप सुरू असतो. तेवढे दोष टाळित राहिले की सत्याचा ऐन गड्डा हाती लागेल अशी त्यांना आशा वाटते. सत्य हे नेहमीच दोन टोंकांच्या मध्ये असते अशी त्यांची कल्पना आहे. जी जी गोष्ट त्यांना आत्यंतिक वाटते, तिच्यावर टीका केली की, आपला चांगुलपणा, सद्भाव व नेमस्तपणा सिद्ध होतो असा त्यांचा समज आहे. या पद्धती-मुळे विचारांच्या बिकट वाटांवरील खांचखळ्यांचे दुःख व हिसके सहन करावे लागत नाहीत आणि विधायक सूचना करण्याची जबाबदारीहि टाळता येते. त्यांच्यापैकी काहीं जणांना आतां कोठे अंधुक शंका येऊ लागली आहे की, युरोपांत भांडवलशाही पूर्णपणे यशस्वी झालेली नसून ती सध्यां जरा पेंचांत पडली असावी. अर्थात् समाजवाद हा तर निःसंशय टाकाऊच आहे. कारण तो मिरासदारीवर तुटून पडणार. त्यांच्या मते पुढे केव्हा तरी मध्यम असा रस्ता उपलब्ध होईल, काहीं तरी तडजोड निघेल, तोंवर मिरासदारीचे रक्षण आपण केलेच पाहिजे. पृथ्वी वाटोळी आहे की सपाट आहे असा वाद जर उद्यां निघाला, तर दोन्ही पक्ष आत्यंतिक मताचे आहेत म्हणून त्या दोघांचाहि निषेध करून, पृथ्वी चौकोनी अथवा लव-वर्तुळाकार आहे अशी तात्पुरती तडजोड प्रागतिक सुचवून पाहतील !

धुल्लक व विनमहत्त्वाच्या प्रश्नांवर ते अगदीं तावातावानें बोलतात, आणि मग जो काहीं वितंडा माजतो आणि जो काहीं आरडाओरडा होतो तो पुसूच नका. जाणतेपणीं असो की अजाणतेपणे असो, मूलभूत प्रश्नांना हात घालण्याचें ते टाळित असतात. कारण मूलभूत प्रश्न घेतला की, मूलग्राहो उपाय योजणे प्राप्त होऊन विचारां-तील व आचारांतील धैर्य कसोटीला लागतें. आणि असले प्रश्न प्रागतिकांच्या धोरणांत बसत नसल्यामुळे त्यांना जय आले काय आणि अपजय आले काय, दोहोंची मातःबरी सारखीच. बऱ्या-वाईट सर्वच गोष्टींत नेमस्तपणा राखणे हेंच त्या पक्षाचें प्रमुख लक्षण अथवा वैशिष्ट्य आहे. जीवनाकडे पाहण्याची त्यांची एक विशिष्ट दृष्टि आहे. मला वाटतें की नेमस्त पक्ष हें जुने नांवच अगदीं योग्य होतें.

“ जहालांत मवाळांत, ना कोठें आसरा जरा

नेमस्त राजनीतीचा उपासक परी खरा ”

नेमस्तपणा कितीहि कौतुकास्पद असला तरी तो काहीं झळझळीत व तेजस्वी असा गुण नव्हे. त्यामुळे आचारविचारांत माथ उत्पन्न होत असल्याकारणानें येथील प्रागतिक पक्ष म्हणजे “ रड्या राउतांच्या पथका ” प्रमाणे झाला आहे. आंबट चेहरा, रडवी लेखणी, आणि रडवी वाणी असा त्यांचा थाट असतो. खेळाडू वृत्ति त्यांच्या रानांत पिकतच नाही. अर्थात् या नियमाला सर तेज बहादुर सप्रू यांच्या-प्रमाणें काहीं अपवादभूत माणसे आहेत. त्यांच्या खाजगी आयुष्यक्रमांत ते आंबलेले विटलेले नसतात. हास्यविनोदहि ते भरपूर करतात आणि त्यांना ओरखडा निघेल अशी कोटी कोणी केली तरी तिचा ते हंसतमुखानें स्वीकारहि करतात. परंतु एकंदरीत

प्रागतिक पक्ष म्हणजे वरिष्ठ मध्यम वर्गाच्या रखडणाऱ्या दृष्टिकोणाचा व बेचव मनोवृत्तीचा उत्कृष्ट नमुना आहे. अलाहाबादचे “लीडर” हे प्रागतिकांचे प्रमुख मुखपत्र समजण्यांत येते. त्यामध्ये गतवर्षी एक फार उद्बोधक सपादकीय लेख आला होता. त्यांत सपादक महाशय्यांनीं असे लिहिले होते की, जे जे थोर व असामान्य पुरुष होऊन गेले त्यांनीं जगांत तटेबखेडेच निर्माण केलेले आढळतात. त्यामुळे सार्धी सामान्य माणसेंच आम्ही अधिक पसत करतो. अशा प्रकारे अगदीं निःसकोचपणे सामान्य बुद्धीची पताका हातींखांदी घेऊन ते भिरवीत आहेत.

नेमस्तवृत्ति, पुराणप्रियता, साहसाभाव आणि क्रांतिकारक फेरबदलांविषयीं निरुत्साह वगैरे गोष्टी वार्धक्याच्या सहचरच होत. तरुणांना त्या शोभत नाहीत. पण आमची मायभूमि पुरातन असल्यामुळे तिची प्रजासुद्धा जन्मतःच हातींपायीं शिणलेली, निस्तेज व वार्धक्यानें सुरकुतलेली अशी असते. पण आतां क्रांतीचे रक्त या प्राचीन देशाच्या पिंडांत सळसळू लागलेले आहे. त्यामुळे प्रागतिक मात्र भांबावून गेले आहेत. जुना जमाना संपुष्टांत येत असून प्रागतिकांच्या चाटु वचनांचा कांहींच परिणाम होत नाही. वादव्यशी वादविवाद करून आणि महापुरापुढे प्रवचने झोडून काय साधणार ? त्यांचे सर्व सिद्धांत लटकें पडले असून आचारविचारांचे नवे मार्ग हुडकण्याची धमक त्यांच्या ठायी उरलेली नाही. युरोपांतील परंपरेसंबंधी लिहितांना डॉ. व्हाइटहेड म्हणतात: “आपल्या वडिलांचे जीवन नियंत्रित करणाऱ्या परिस्थितीच्या चौकटींतच बहुशः प्रत्येक पिढी नांदेल; इतकेच नव्हे तर आपल्या मुलावाळांच्या जीवनालाहि घाट देण्यासाठीं परिस्थितीचा तोच सांचा शावृत ठेवून तो ती भावी पिढीच्याहि हातीं देईल ह्या सद्दोष कल्पनेच्या विटाळ्यांत ही सर्व परंपरा, जखडून पडली आहे. मानवी इतिहासांत आजच पहिल्या प्रथम असा काळ उगवला आहे की, ज्या काळात हे सिद्धांत अपसिद्धांत ठरत आहेत.” व्हाइटहेड यांनीं केलेले वरील विधानसुद्धा त्यांतील सौम्यपणामुळे सद्दोष झाले आहे. कारण त्यांनीं ज्या सिद्धांताचा उल्लेख केला, तो सिद्धांत आताच नव्हे तर सर्व काळी खोटाच ठरलेला आहे. आणि युरोपियन परंपरा जर स्थितिप्रिय म्हणावयाची, तर आमच्या परंपरेला कोणते नांव देणार ? पण क्रांतीचा काळ समीप आल्यावर परंपरेच्या ढेंकळ्यामुळे इतिहासाचीं चाकें अटकत नसतात. आपण मात्र असहायपणे उगाच पाहत राहतो. आणि आपले बेत फसले म्हणून इतरांवर तणतणतो. गेराल्ड हर्ड यांनीं म्हटल्याप्रमाणे “आपण फसलो ते आपल्या विचारसरणींत आयब होते म्हणून फसलो हें न उमगतां दुसऱ्या कोणीं तरी आपल्या योजनेत मुद्दाम कोलदंज घातला म्हणून आपणाला अपयश आले अशी समजूत करून घेण्यासारखी भयंकर फसवणूक दुसरी कोणतीच नाही.”

आपणां सर्वांचीच अशी फसवणूक होत असते. मला वाटते की, गांधीजीसुद्धा या दोषापासून मुक्त नाहीत. पण आम्ही निदान कांहीं तरी कार्य करीत

राहतों, जीवनाचा धागा हातचा सुटून नये असा प्रयत्न करतो. त्यामुळे आमची फसवणूक होण्याचा सभ्रव कमी होत जाऊन ठेचा खात खात कां होईना पण आमची पावले पुढे पडत राहतात. पण प्रागतिकांचे हाल काय विचारतां? चूक होईल म्हणून ते कार्याला हात घालीत नाहीत, घसरून म्हणून बसली जागा सोडीत नाहीत, जनतेचा विटाळ मानून दूर दूर सरतात, आणि आपल्याच मनोमंदिरांत “आत्मबंधनेचा” खेळ खेळत बसतात. दीड वर्षापूर्वी श्री. शास्त्र्यांनी “कांठवर राहून वाहत्या पाण्याकडे पाहत बसण्याची ही वेळ नाही.” असे प्रागतिकांना बजावले. श्री. शास्त्र्यांना अभिप्रेत असेल त्याहून अधिक अर्थ त्या शब्दांत भरलेला होता. दुर्दैव प्रागतिकांचे की, देशबंधव पुढे निघाले असता त्यांचा पायगोंबा निघेना. ते कांठचे कांठवरच राहिले. जनतेत त्यांच्या हाडामासाचेच लोक, पण त्यांचीच त्यांना भीति वाटे म्हणून सरकारबरोबर तटा करण्यापेक्षां जनतेपासून दूर सरकलेले बरे, असा त्यांचा विचार ठरला. मग स्वतःच्याच घरी ते उपरे वाटू लागले, त्यांच्याकडे कोणी लक्ष देईना, यांत नवल कसले? देशबंधवांनीं स्वातंत्र्यासाठी, जिवावर उदार होऊन रणकंदनांत उडी घेतली तेव्हां प्रागतिक कोणत्या शिबिरांत उभे होते त्याबद्दल आतां काडीमात्र सदेह राहिलेला नाही. पलीकडच्या गोटांत उभे राहून त्यांनीं आमच्याकडे उपदेशामृताचे घडे पाठविले. खवट झालेल्या नीतितत्त्वांच्या पिस्त्यांची सवग बर्फी, ताटे भरभरून आमच्याकडे धाडिली. मडलाकार परिषदेत व इतर समित्यांवर त्यांचे सहकार्य लाभल्यामुळे सरकारला नैतिक पाठबळ मिळत गेले. ते मिळते ना तर परिस्थितीत फरक दिसून आला असता. अशा एका परिषदेला ब्रिटिश मजूर पक्षसुद्धां गैरहजर राहिला, पण आमची प्रागतिक तट्टे तेथेहि हजरच. आपण ह्या प्रसर्गी उपस्थित राहू नका अशी विनंति कांहीं ब्रिटिश सद्गृहस्थांनीं करून पाहिली, पण तिचा उपयोग झाला नाही.

कमीअधिक प्रमाणांत निरनिराळ्या मुद्द्यावर आपण सगळेच जण नेमस्त अथवा अतिरेकी आहोत. एकाद्या विषयाचा आपणास हव्यास असेल तर त्या विषयाबद्दलची आपली मते अगदी ठाम व कडवी अशीच असणार. तसें नसले कीं मग मतांची दिलदारी व तत्त्वज्ञसुलभ अशी नेमस्त वृत्ति दाखवण्यास अडचण पडत नाही. खरे म्हणजे ह्या उदार वृत्तीच्या बुडाशी थोड्याफार प्रमाणांत आपली बेपर्वाईच दडलेली असते. देशांतल मिरासदारी समूळ नष्ट करावी अशी सूचना केल्याबरोबर अडल मवाळसुद्धां भीमरूप धारण करतात, हे मी पाहिलेले आहे. प्रागतिक हे सधन व सुखी लोकांचे प्रतिनिधि असल्यामुळे स्वराज्य येईपर्यंत स्वस्थ चित्तानें वाट पाहत बसण्याइतकी सवड त्यांच्यापाशी आहे. स्वराज्यासाठीं आटापीट करण्याचें त्यांना कारण नाही. पण समाजांत कांति करावी असें म्हटले कीं त्यांच्या कपाळांत तिडीक उठते आणि त्यांची नेमस्त वृत्ति व मोठा तर्कवाद कोठेच्या कोठे नाहीसा होतो. इत्यर्थ हा कीं, सरकारबरोबर वागण्याच्या वेळीं

तेवढा त्यांचा नेमस्तपणा प्रत्ययास यावयाचा. आपल्या अंगी पुरेसा आदरभाव व मनमिळाऊपणा आहे असे सिद्ध केले की, उत्तम वर्तणुकीचे बक्षीस म्हणून ब्रिटिश लोक आपले म्हणणे ऐकून घेतील अशी आशा त्यांना वाटत असते. सरकारी मसुदे हेच त्यांचे वेदग्रंथ, अस्किन मे यांचे “ कायदे मंडळांतील कामकाज ” वगैरेसारखी पुस्तके हीच त्यांची नित्यपठणाची गीता. अमेरिकन आंकड्यांवर उत्सुक व अज्ञ जनतेच्या उज्या पडव्या त्याप्रमाणे नव्या सरकारी अहवालांवर प्रागतिकांच्या उज्या पडतात व मग त्यांचे अंदाज व त्यांच्या अटकळी सुरू होतात. इंग्लंडहून परत आलेले प्रागतिक पुढारी व्हाइट हॉलमधील भूदेवांची करणी गूढगभीर भाषेत वर्णन करून सांगत असतात; कारण व्हाइट हॉल म्हणजे प्रागतिकांच्या, प्रतिसहकारवाद्यांच्या व इतर गटांच्या दृष्टीने इहलोकीची इद्रसभाच आहे. पूर्वीच्या काळीं अशी म्हण प्रचलित होती की, पुण्यावान् अमेरिकन मृत्यूनतर पॅरिस शहरां जातो. मला वाटते की, पुण्यावान् प्रागतिकांचे आत्मे मरणोत्तर व्हाइट हॉलच्या आजूबाजूला घिरव्या घालीत राहत असावेत.

मी प्रागतिकांविषयी हें लिहितो आहे; पण काँग्रेसमधील आमहां पुष्कळांना तें लागू पडेल. नेमस्तपणांत प्रागतिकांनाहि मागे टाकणाऱ्या प्रतिसहकारवाद्यांच्या बाबतीत तर माझी टीका चांगलीच लागू पडण्यासारखी आहे. सामान्य काँग्रेसवाला आणि सामान्य प्रागतिक यांच्यामध्ये जरी बरीच भिन्नता असली, तरी त्यांच्यातील भेदरेषा स्पष्ट व निश्चित अशी नाही, आणि पुढारलेला प्रागतिक आणि नेमस्त काँग्रेसवाला यांच्यामध्ये सरसनिरस प्रती लावणे कठिण आहे. गांधीजींच्या प्रयत्नांमुळे प्रत्येक काँग्रेसवाल्याचा जनतेशी थोडा तरी संबध कायम राहिलेला असतो आणि चळवळींत कमीअधिक प्रमाणांत भाग घेत गेल्यामुळे अनिश्चित व अस्पष्ट विचारसरणीचे दोष काँग्रेसवाल्यांच्या बाबतीत कांहीं अशीं टाळतां येतात. पण प्रागतिकांची स्थिति तशी नाही. त्यांचा ना जुन्याशी संबध ना नव्याशी परिचय. त्यांच्च गट म्हणजे नष्टप्राय सस्कृतीचे एक प्रतीक आहे.

पूर्वीच्या काळांतील मानवांचा वन्य उन्माद आपल्यापैकी कोणातशीं उरलेला नाही; बरे, नवी दिव्य दृष्टिहि आमहाला अद्यापि लाभलेली नाही. फेनधवल मुक्तामालांनीं अलंकृत आणि नित्य नव्या समुद्रवसनांनीं विभूषित अशा वरुणाची आकृति समुद्राकडे पाहतांच दिसावी अथवा मेघव्याप्त अन्तरीक्षाकडे पाहून ऐरावतावर बसलेल्या व विजेचीं लेणीं लेवून हातीं सप्तर्गी धनुष्य धारण केलेल्या इंद्राची आठवण व्हावी, हें आतां कोळें घडावयाला ?

“ वालुकाकणी जग भरले

वनफुलामधे सुरलोक

ये अनन्तत्व तळहती

घटिकेत अमरा एक— ”

ह्या वृत्तीचें देणें ज्यांच्या वांग्याला आलें असेल असे कितीसे दैववान् प्राणी सथ्या आपल्यामध्ये सांपडतील ?

निसर्गाच्या गूढ जीवनाचें भांडार आतां आपल्यापुढें खुलें होत नाहीं, सृष्टीचे हळुवार निःश्वास आपल्याला ऐकूं येत नाहींत, तिच्या स्पर्शानें आपलें अंग आनंदानें मोहून जात नाहीं, अन्तःकरण उन्मेधून जात नाहीं ही खेदाची गोष्ट आहे. तो काळ निघून गेला. तथापि सृष्टीचीं भव्य इंगितें पूर्वीप्रमाणें दिसणार नसलीं तरी मानवांच्या विजयानंदांत व दुःखाश्रंत, त्यांच्या थोर मनोरथांत व अन्तःकरणांतील कल्लोळांत, त्यांच्या यातनात आणि अपयशांत, विग्रहांत आणि विपदांत, आणि त्याहि-पेक्षां त्यांच्या उच्च भवितव्यावरील श्रद्धेमध्ये व तें भवितव्य भूमितलावर अवतीर्ण व्हावें यासाठीं अविरत चालू असणाऱ्या मानवांच्या भगीरथ प्रयत्नांमध्ये जीवनांतील भव्यतेचा साक्षात्कार आपणांस व्हावा म्हणून आपण झटत असतो. हा शोध चालू असतां जे हृदयविदारण करून टाकणारे प्रसंग त्यांची भरपाई या साक्षात्काराच्या आशेनेंच होत आली आहे, व तत्सवधीं विचार मनांत आले कीं, जीवनांतील क्षुद्र पाशांच्या बेड्या गळून पडलेल्या आहेत. परंतु शोभाच्या ह्या बिकट मार्गावर फारच थोड्या लोकांनीं पाऊल ठेवलेले आहे. बाकीचे लोक जुन्या बंदरांच्या आसऱ्याला पारखे झाले असून त्यांना आजच्या घटकेला पुढची वाट दिसेनाशी झाली आहे. वर्तमानकालीन अधःकारापलीकडच्या उषःकालाचीं स्वप्नें त्यांना दिसत नाहींत, व काम करण्याचा हुरूपहि त्यांना वाटत नाहीं. फ्रेंच राज्यक्रांति अथवा रशियन राज्यक्रांति अशांसारख्या मानवी प्रक्षोभांचा अन्वय त्यांना लावतां येत नाहीं. दीर्घकालपर्यंत आंतल्या आंत दडपून टाकण्यांत आलेल्या मानवी आकांक्षांचा ज्या वेळीं अभावित स्फोट होतो तेव्हां त्यांचें समिध्र व उग्र असें रूप पाहून त्यांची गाळण उडते. जन्तूच्या गुलामगिरीच्या द्योतक अशा बॅस्टिल तुरुंगाच्या भिंती अद्यापि तशाच उभ्या आहेत अशी ह्या विचार्यांची समजूत दिसते.

पुष्कळां मोठ्या सात्त्विक संतापाच्या आवेशानें लोक म्हणतात कीं “ राष्ट्र-भिमानाचा भक्ता कांहीं काँग्रेसलाच दिलेला नाहीं. ” ह्या उष्ट्या व शिड्या वाक्याचा उच्चार इतके वेळां करण्यांत येत असतो कीं कधीं कधीं मन विटून जातें. राष्ट्रभिमानाची मिरासदारी आपणाकडेच आहे असें कोणीहि काँग्रेस-कार्यकर्त्यांनीं सांगितलें असेल असें मला वाटत नाहीं. राष्ट्रभिमानाच्या वतनाचा ताम्रपट कोणाच्याहि नांवें करून देण्यास मी तरी मोठ्या आनंदानें तयार होईन. कारण राष्ट्रभिमानाचा बुरखा ओढून कित्येक स्वर्धसाठु वावरत असतात आणि सर्व वर्गांच्या, सर्व रूचींच्या लोकांना पसंत पडतील असे गण्यभिमानाच्या शिकक्याचे तऱ्हेतऱ्हेचे वाणहि मिळूं शकतात. ख्रिस्ताचा विश्वासघात करणारा जुडास आज ह्यात असता, तर त्यानें मुद्दां राष्ट्रभिमानाची पताका खांद्यावर घेऊन आपलें काम चालू ठेवलें असतें. इतःपर केवळ देशाभिमानानें काम भागणार नाहीं; त्याहून अधिक भव्य, उच्च, आणि

व्यापक अशा श्रुतीची जोपासना केली पाहिजे. आणि नेमस्तवृत्ति ही नेहमीच चांगली असते असेंहि नाही. संयम हा अवश्य हवा; कारण आपली संस्कृति त्यावरून सूचित होत असते. पण संयम करण्यासारखें, आंवरून धरण्यासारखें कांहीं अवसान अंगी असलें तर संयम ठीक दिसतो. पंचमहाभूतांना वेठीला धरावें, विजेला बटीक बनवावी, दाहक अग्नीला कामाला जुंपावें, पाण्याचे धबधबे राबवावे हा ललाटलेख माणसाच्या कपाळीं लिहिलेला आहे, आणि त्याप्रमाणें आज व्यवहारांत घडतहि आहे. पण अन्तःकरणाला जाळणाऱ्या विकारांवर खोगीर चढवण्याच्या कामी त्याला अद्यापि यश मिळालेलें दिसत नाही. आणि तें शक्य झालें नाहीं तावकालपर्यंत मानव-जातीच्या संपूर्ण भाग्याचें अधिराज्य त्याला प्राप्त होणार नाही. पण पांगळ्या पार्यांना आवरायचें काय, आणि लुल्या हातांना रोखायचें काय ?

ह्या प्रसंगी कोण्या एका दक्षिण आफ्रिकेंतील कादंबरीकाराला उद्देशून रॉय कॅबेलनें लिहिलेल्या चार ओळी उद्धृत करण्याचा मोह मला आवरत नाही. हिंदुस्थानांतील अनेक राजकीय गर्दाना त्या बरोबर लागू पडतील :

“ तव लेखनांतिल वानितो बुध फार संयम नेहमी
स्तुति ती तुझी मज मान्य रे ! तव चाहता नच काय मी ?
घरण्यांत प्रग्रह ओढुनी कुशरूतव फार तुझे दिसे
परि तेजदार तुरंग तो सखया, तुझा कोठें असे ? ”

सुवर्णमध्यमाच्या चिंचोळ्या पाऊलवाटेनें आम्हांस जपून जावें लागतें, काँग्रेस व सरकार या दोन खडकामधून मोठ्या दक्षतेनें आमचें तारूं आम्हांला हाकारावें लागतें असें आमचे प्रागतिक मित्र आम्हांला सागत असतात. दोघांच्याहि चुका काय होतात ते हे ठरवणार आणि आपण त्या चुकांपासून मुक्त आहोंत म्हणून स्वतःला धन्य म्हणवून घेणार ! हातांत ताजवा घेऊन न्यायदेवतेप्रमाणें ते बसलेले आहेत. आणि बहुधा न्यायदेवतेप्रमाणेच त्यांचे डोळेदेखीळ अंध अथवा बंद असावेत. कित्येक युगांपूर्वी उच्चारलेल्या पुढील प्रसिद्ध वचनाचे ध्वनि माझ्या कानीं पडत आहेत हा केवळ माझ्या कल्पनाशक्तीचा खेळ असेल काय ? “ हे लेखकां, जो आणि शब्दप्रामाण्यवादी सनातन्यांनो...अहो, अंध पुढ्यांनो, जाईल तेथे हत्ती जाईल आणि नाही तेथें मुंगीहि जाणार नाही. काय हा तुमचा विपरीत न्याय ! ”

वसाहतीचें स्वराज्य व पूर्ण स्वातंत्र्य

गेल्या सतरा वर्षांत काँग्रेसच्या धोरणाची ज्यांनीं आंखणी केली, त्यांपैकी बहुतेक लोक मध्यम वर्गातील होते; मग ते प्रागतिक असोत कीं काँग्रेसवाले असोत. त्या वर्गाभोवतीं नेहमीं आढळून येणाऱ्या परिस्थितीतच ते वाढले होते. त्यांचें सामाजिक जीवन, नात्यागोत्याचे संबंध व त्यांचे सगेसोयरे एकाच प्रकारचे होते. त्यांनीं आपल्यापुढें ठेवलेल्या मध्यमवर्गीय ध्येयामध्येहि प्रारंभी फारसा फरक नव्हता. स्वभावभेदामुळे त्यांच्यामध्ये फरक पडूं लागला व त्यांनीं निरनिराळे मार्ग स्वीकारले. सरकार व धनाढ्य असा वरिष्ठ मध्यम वर्ग यांच्याकडे एक गट वळला तर दुसरा कनिष्ठ मध्यमवर्गाच्या दिशेनें जाऊं लागला. तरीदेखील विचारसरणी व ध्येय यांच्यामध्ये तफावत पडलेली नव्हती. परंतु दुसऱ्या गटाच्या मार्गे “तेल्या-तांबोळ्यांचें,” छोट्या व्यापारी उदमी लोकांचे आणि पांढरपेशातील बेकारांचें बळ संचटित होऊं लागलें होतें. त्यामुळे बोलण्याच्या भाषेत फरक पडूं लागला. पूर्वीची आदराची व नरमाईची भाषा आतां कडक व चढाईची झाली. प्रतिकाराची कृत अंगांत आलेली नसल्यामुळे, जहाल भाषा वापरली कीं मनाचें थोडेंसें समाधानहि होत असे. ह्या घटनेची धास्ती वाटून नेमस्त गट बाहेर झटकले. एका बाजूला जाऊन सुरक्षित राहावे असा त्यांचा विचार ठरला. तथापि वरिष्ठ वर्गाची छाप काँग्रेसवर फार मोठ्या प्रमाणांत राहिली होती. सख्या-बलाच्या दृष्टीनें मात्र कनिष्ठ मध्यम वर्गाचें पारडें जड झालेलें होतें. राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या झगड्यांत यश मिळवावें एवढी एकच इच्छा मनांत बाळगून ते काँग्रेसमध्ये सामील झाले होते असें नाही, तर त्या लढयामध्ये त्यांच्या अन्तरंगांत खोल दडलेल्या दुसऱ्याहि कांहीं आकांक्षा तृप्त होणार होत्या. गमावलेला स्वाभिमान परत मिळवावा व तसे गेलेली प्रतिष्ठा पुन्हां सांभावी ह्यासाठीं त्यांचा हा प्रयत्न चालू होता. राष्ट्रवादाच्या सर्वत्र आढळून येणाऱ्या उपरोक्त भावना हिंदुस्थानांतहि दिसून आल्या. पण राष्ट्रवादाचा आविष्कार सर्वांच्याच अन्तःकरणांत होत असला तरीहि नेमस्त व जहाल यांच्यामधील स्वभावभेदानुरूप त्यांचें स्वरूप बदलल्याशिवाय राहिलें नाही. क्रमशः कनिष्ठ मध्यम वर्गाचें वर्चस्व काँग्रेसमध्ये प्रस्थापित होत गेलें, व नंतरच्या काळांत काँग्रेसवर शेतकऱ्यांची छाप पडली.

काँग्रेस जसजशी शेतकऱ्यांची प्रतिनिधि बनत गेली, तसतसे तिच्या व प्रागतिकां-

मधील अंतर वाढत जाऊन प्रागतिकांना काँग्रेसचा दृष्टिकोण समजणेंहि अशक्य होऊं लागलें ! भरजरी पैठणीला घोंगडीचीं दुःखें कळणार कशीं ? दोहों-मध्ये एवढा मोठा फरक असला तरी प्रागतिकांची व काँग्रेसची विचारसरणी व ध्येय यांचें स्वरूप राष्ट्रवादी व मध्यमवर्गीय असेंच राहिलें होतें. त्यांच्यामध्ये फरक होता तो प्रकाराचा नसून प्रमाणाचा होता. अगदीं शेवटपर्यंत काँग्रेसमध्ये असे कांहीं लोक राहून गेले कीं ज्यांना मवाळांच्या गोटांतहि सुखेनैव वावरतां आलें असतें.

हिंदुस्थान म्हणजे आपली जहागीर अशा थाटाने ब्रिटिश लोक हिंदुस्थानांत वागत होते. मालक म्हणून आपण दिवाणखाना व रगमहाल वापरावा आणि हिंदी लोक हे शागीर्द पाणके म्हणून त्यांच्याकडे स्वयंपाकघरांतील व ओसरी-पडवीचा व्यवहार सोंपवावा असा शिरस्ता त्यांनीं ठेवला. अर्थात् खालच्या नोकरवर्गांत सुद्धां मानपानाच्या वहिवाटी होत्याच आणि त्या पाळत्याहि जात. पण मालक मंडळी व नोकरचाकर यांच्यामधील भिंत मात्र सामाजिक व राजकीय दृष्ट्या दुर्लभ्य अशी होती. ब्रिटिश सरकारनें आमच्यावर अशी शिस्त लादार्वा यांत नवल नाहीं; परंतु त्यांनीं लावून दिलेली शिस्त आम्हीं नैसर्गिक व अढळ समजून चालावें हें मात्र आश्चर्य-कारक होतें. कधीं कधीं खाविदांची मेहेरनजर होऊन आमचा सन्मान करण्यांत येत असे. तो कोणता, तर खास बैठकीच्या जागीं नेऊन आम्हांला कपभर चहा देण्यांत येई. आपली मान्यता वाढावी व उच्च पदावर आपली व्यक्तिशः बढती होत हीच आमच्या महत्त्वाकांक्षेची परमोच्च पायरी बनली. शस्त्राच्या अथवा राजकीय विजयापेक्षा ब्रिटिशांनीं हिंदुस्थानभर मिळवलेला हा मानसिक विजय मोठा होय. कारण त्यामुळें गुलाम हा हाडाचा गुलाम बनला.

आतां काळ बदलला आहे. ही खानदानी शिस्त आतां इंग्लंडां काय अगर हिंदुस्थानांत काय पसंत पडेनाशी झाली आहे. परंतु आपण चाकर म्हणून ओसरी-पडवीलाच राहावें व चाकरांचे भरजरी पोषाख घालूनच मिरवावें असा हव्यास बाळगणारे कांहीं लोक अजूनहि आमच्यामध्ये आहेत. प्रागतिकांसारखे दुसरे कांहींजण ही सरदारी शिस्त पूर्णपणें मान्य करून धन्याच्या इमत्याची बांधणी पाहून त्यांना मोठें कौतुक वाटतें. त्यांची इच्छा आहे कीं या घराच्या सध्याच्या मालकांपैकीं एक एक जणाला बाहेर काढून आपण त्यांच्या गादीवर जाऊन बसावें. याचेंच नांव हिंदीकरण. माझांच्या कातडीचा रंग बदलला म्हणजे सर्व प्रश्न सुटला असें त्यांचें मत आहे. अश्रुबात नवीनच शासनयंत्र उभारलें पाहिजे ही भाषा त्यांना मान्य नाहीं.

त्यांना वाटतें कीं स्वराज्य म्हणजे स्थळा पूर्वीचाच थाट. फक्त अधिकाऱ्यांचा रंग मात्र जरा काळसर. तशाच नोकऱ्या. तशींच सरकारी खाती, तींच कायदेमंडळें, तेच उद्योग, तेच कारखाने, पूर्वीप्रमाणेंच आपापल्या कचेऱ्यांतून सनदी नोकर बसतील,

आपल्या प्रजाजनांचे डोळे दिपवून टाकावे म्हणून चित्रविचित्र पोषाख व भाराभर रत्नजडित अलंकार अंगावर चढवून सणावारी गांवांतून मिरवणारे तेच संस्थानिक आपल्या राजवाड्यांत राज्य करित राहतील, खास हक्कासाठी पूर्वीसारखेच जमीनदार भांडत राहतील व कुळना नागवतील; जमीनदार व कुळें या दोघांनाहि पिळगारा सावकार पैशांच्या थैल्या जवळ घेऊन पेढीवर बसलेला दिसेल, फी घेऊन काम करणारे तेच वकील कोर्टांत कज्जे लढवतील आणि स्वर्गांत देखील पूर्वीचेच देव अमृत पीत असतील. प्रागतिकांच्या स्वराज्याचें चित्र हें असें आहे.

आहे ही स्थिति कायम राखावी अशीच त्यांची इच्छा आहे. त्यांना फेरबदल हवेत, पण ते केवळ वैयक्तिक स्वरूपाचे असावेत व ते ब्रिटिशांची मर्जी संपादन करून साध्य करून घ्यावेत असा त्यांचा प्रयत्न असतो. ब्रिटिश साम्राज्याच्या अस्तित्वावर व संस्थितीवरच त्यांच्या अर्थकारणाची व राजकारणाची सर्व इमारत उभारलेली आहे. हें साम्राज्य अविनाशी आहे, निदान बराच काळ तरी त्याला कसलेंहि भय नाहीं अशी त्यांची समजूत असल्याकारणानें त्यांतील राजकीय व आर्थिक विचारसरणीचाहि ते अवलंब करतात; इतकेंच नव्हे तर ब्रिटिश वर्चस्व कायम टिकावें ह्या एकाच दृष्टीनें निर्माण करण्यांत आलेलीं नैतिक मूल्येहि ते बहुतेक जशींच्या तशीं स्वीकारीत असतात.

काँग्रेसचें धोरण मूलतःच भिन्न आहे. काँग्रेसला केवळ अधिकाऱ्यांचाच संच 'आवयान्चा नसून नवीन शासनसंस्था प्रस्थापित करण्याचा तिचा इरादा आहे. ह्या 'पनसंस्थेचें स्वरूप कसें असावें यासंबंधी सामान्य काँग्रेस-कार्यकर्त्याला स्पष्ट कल्पना गलेली नसेल व त्याबद्दल मतभिन्नताहि आढळून येईल. पण काँग्रेसमधील नेमस्त मतांच्याची अल्पशी कोर वगळली, तर बाकीच्या लोकांत, सध्याची परिस्थिति व पद्धति चालू राहतां उपयोगी नाहीं, त्यांत मूलतः बदल घडवून आणला पाहिजे याविषयी एकमत असल्याचें आढळून येईल. आणि येथेंच वसाहतीचें स्वराज्य व संपूर्ण स्वराज्य यांच्यातील फरक स्पष्ट होतो. वसाहतीच्या स्वराज्यांत हेंच राज्ययंत्र कायम राहून आमचा आर्थिक व्यवहार ब्रिटिश व्यवहारार्शी बद्ध होऊन राहणार तर पूर्ण स्वतंत्र संस्थानांत आमच्या परिस्थितीला अनुरूप असें शासनयंत्र उभारण्याची आम्हांला मोकळ्ण मिळणार.

इंग्लंडशी व इंग्लिश शेकांशी असलेल्या हाडवैराचा अथवा कांहीहि होवो त्यांच्याशी असलेला संबंध तोडला पाहिजे अशा दृष्टवादीपणाचा येथें कांहींच संबंध नाहीं. आतांपर्यंतच्या इतिहासानंतर संस्थान व इंग्लंड यांच्यामध्ये वैरभाव जागृत झाला असेल तर तो मात्र साहजिक आहे. "अधिकाराची नशा चढली कीं किल्ली वापरावयाची तेथें माणूस टिकाव चालवूं लागतो." असें टागोरांनीं म्हटलें आहे. आमच्या अन्तःकरणाचीं कवाडें ज्या किल्लीनें उघडलीं असतीं, ती इंग्रजांनीं मागेंच दूरवून टाकली आहे. आणि आमच्या अंतःकरणावर ब्रिटिशांनीं आतांपर्यंत जे टिकावाचे घाव घातले, त्यांमुळें

आमच्या अंतःकरणांतून प्रेमाचे पाझर फुटले असतील अशी का कोणाची समजूत आहे? तथापि हिंदुस्थानचें व मानवजातीचें व्यापक हित जर आम्हांला साधावयाचें असेल, तर ह्या क्षणिक वैरभावाची शिदोरी पाठीशी बांधून चालणार नाहीं आणि समजा तशी आमची इच्छा असली, तरी गांधीजींनीं गेल्या पंधरा वर्षांत असें सक्त शिक्षण दिलें आहे कीं तिला पायबंदच बसावा. ब्रिटिश तुरुंगामध्यें बसूनच माझे हें लिखाण चालू आहे. गेले कांहीं महिने दारुण चिंतेनें माझ्या अंतःकरणांत बिन्हाड केलें असून अनेक प्रसंगीं संताप व चीड यांनीं माझे मन भरून आलेलें आहे. अशा परिस्थितींत येथें बसल्या बसत्या मीं माझ्या अन्तःकरणाचा कोनान् कोपरा जेव्हां धुंडाळला, तेव्हां इंग्लंड अथवा इंग्रज लोक यांच्याविषयींच्या वैमनस्याचीं जळमटें मला कोठेंहि आढळून आलीं नाहींत. मी ब्रिटिश साम्राज्यशाहीचा तेवढा तिरस्कार करतो. तिचें हिंदुस्थानवरील वर्चस्व मला सहन होत नाहीं. भांडवलशाही मला नापसंत आहे. ब्रिटनमधील अधिकारी वर्गानें चालवलेली हिंदुस्थानची पिळणूकहि मला नापसंत आहे; त्यांचीं कृत्यें पाहून मला चीड येते. पण इंग्लंडला अथवा एकजात सर्व इंग्रजांना मी त्याबद्दल दोष देत नाहीं. आणि मीं तसा दोष दिला, तरी काय साधणार आहे? उलट सर्व राष्ट्रांवर तणतणणें अथवा त्यांतील सगळ्याच लोकांचा निषेध करणें मूर्खपणाचेंच ठरेल. आपल्याप्रमाणेंच तेहि परिस्थितीचे गुलाम आहेत.

माझ्या मनोवृत्तीचा घाट पुष्कळसा इंग्रजी वळणाचाच आहे. त्यामुळें इंग्लंडमधें शाळेंत व विश्वविद्यालयांत शिकत असतांना ज्या मानसिक सवयी व इतर देण्या गुणावगुणांचे व जीवनाचें मोजमाप करण्याच्या ज्या वृत्ती माझ्या अंगीं भनल्या त्या प्रयत्न केला तरी दूर होणें शक्य नाहीं. राजकारणाव्यतिरिक्त इंग्लंड व इंग्लिश लोक यांच्याकडेच माझ्या मनाचा ओढा आहे. जवळ जवळ माझ्या इच्छेविरुद्ध ब्रिटिश राजसत्तेचा मला कट्टर विरोधक बनून लागलें असें म्हणण्यास हरकत नाहीं.

इंग्लिश लोकांशीं आमचा विरोध नसून त्यांच्या आधारित्वाला, त्यांच्या वर्चस्वाला आमचा विरोध आहे. हिंदुस्थान जराजर्जर झालेला आहे. त्याला नव्या विचारांची, नव्या वातावरणाची, निकोप सहकार्याची ज्वरी आहे. पण वाधाप्रमाणें आमच्या नरडीचा घोट घेण्यासाठीं इंग्रज येऊं लागूं तर आमच्यापासून मैत्रीची व सहकार्याची अपेक्षा त्यांनीं कां धरावी? कोणाकडे दयामाया न ठेवतां साम्राज्यशाहीरूपी वाधिणीचा प्रतिकार केलाच पाहिजे आणि हिंदुस्थानवर आज ह्याच क्रूर श्वापदानें झडप घातलेली आहे. एक वेळ रानच्या वाघाला माणसाळतां येईल, त्याची नैसर्गिक क्रूरता सुद्धां घालवतां येईल, पण भांडवलशाहीचा व साम्राज्यशाहीचा हा वाघ माणसाळण्याचा मुळीं सुद्धां संभव नाहीं.

मी अथवा माझा देश कधींच तडजोड करणार नाहीं हें विधान वेडेपणाचें

आहे. कारण जीवनामध्ये तडजोड करणे भाग पडते. परंतु असले विधान एकाद्या पद्धतीविषयी अथवा परिस्थितीविषयी केले तर ते योग्य ठरेल. हिंदी स्वातंत्र्य आणि ब्रिटिश साम्राज्यशाही ही परस्परविरोधी आहेत, आणि कितीही कडक लष्करी कायदे पुकारले अथवा गुळचट भाषणे केली तरी ही दोन विरोधी सत्ये एकत्र सांधली जाणे अथवा त्यांच्यामधील विरोध नष्ट होणे शक्य नाही. ब्रिटिश साम्राज्यशाहीचे ज्या दिवशी हिंदुस्थानच्या भूमीवरून उच्चाटन होईल, त्याच दिवशी खऱ्याखऱ्या हिंदी ब्रिटिश सहकार्याला अनुकूल परिस्थिती निर्माण होईल.

आधुनिक जगांतील निरनिराळे देश अधिकाधिक प्रमाणांत परस्परवलंबी बनत चालले असता संकुचित दृष्टीने स्वातंत्र्यासाठी हट्ट धरून बसणे म्हणजे घड्याळाचे कांटे उलटे फिरवू पाहण्यासारखे होणार आहे असे आम्हांला सांगण्यांत येते. ब्रिटनमधील प्रागतिक, शांततावादी आणि नामधारी समाजवादीही हाच मुद्दा उपस्थित करून आम्हाला आमच्या ह्या संकुचित वृत्तीबद्दल हिणवीत असतात. आणि जातां जातां जगद्धितेच्छु असे हे सद्गृहस्थ असेंहि सुचवून ठेवतात की समृद्धतर अशा राष्ट्रीय जीवनाचा आनंद चाखावयाचा असेल तर “ ब्रिटिश साम्राज्यान्तर्गत राष्ट्रसंघात ” राहणे हाच एक मार्ग आहे. प्रागतिक, शांततावादी, समाजवादी, वगैरे इंग्लंडांतील सर्व तऱ्हेचे दगड ब्रिटिश साम्राज्याची तटबंदी बळकट करण्याच्या कार्याचा उपयोगी पडावेत हे दृश्य मोठे कुतूहलजनक आहे. टॉटस्की म्हणतो की “ अधिकारारूढ राष्ट्रांची आपले स्थान कायम राखण्याची इच्छा पुष्कळ वेळां ‘ राष्ट्रवादापेक्षां ’ आपली भूमिका उच्चतर आहे असा टेंभा मिरवतांना आढळून येते. गिळंकृत केलेले प्रदेश हातचे जाऊ नयेत म्हणून जेव्हा राष्ट्रने विजयानंतर शांततावादाचा पुरस्कार करण्यापैकींच हा प्रकार आहे. गांधींच्या समोर उभे राहिले की आपण आंतरराष्ट्रवादी आहोत असा डौळ मॅकडोनेल्डला मारावासा वाटतो त्यांतील इंगित हेच आहे. ”

राजकीय स्वातंत्र्य हस्तगत झाल्यावर हिंदुस्थान काय करील व कसा दिसेल ते मला सांगतां येणार नाही. पण आज हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी झगडणारे बरेचसे लोक आंतरराष्ट्रवादी आहेत एवढे मात्र निश्चित. समाजवाद्यांना राष्ट्रवादाचे महत्त्व वाटत नाही. पण काँग्रेसमध्ये समाजवाद्यांन्वतिरिक्त सुद्धा असे पुष्कळ लोक आहेत की ज्यांचा आंतरराष्ट्रवादावर दृढ विश्वास आहे. जगाशी फटकून राहतां यावे म्हणून आम्हांला स्वातंत्र्य हवे असे नाही. खरीखुरी आंतरराष्ट्रीय सुव्यवस्था नांदणार असेल तर इतर देशांच्या बरोबरीने आम्हीही आपल्या स्वातंत्र्यापैकी कांही भागाचा त्याग करण्यास तयार होऊं. पण कोणत्याहि साम्राज्यशाहीला कितीही गोजिरवाणी विशेषणे लावली, तरी अभिजात आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा व तिचा विरोध येणार ही काळ्या दगडावरील रेघ. जागतिक सहकार्य व जागतिक शांतता साम्राज्यशाहीतून निर्माण होणे सर्वतोपरी अशक्य आहे.

स्वयंपूर्णता आणि आर्थिक साम्राज्यवाद ह्या तत्वांचा अंगीकार केल्यामुळे

जगांतील निरनिराळीं साम्राज्यें परस्परांशीं कशीं तुसडेपणानें वागत आहेत तें अलीकडच्या घडामोडींवरून कळून येईल. आंतरराष्ट्रीय भावनेकडे जगाची गाडी न जातां सध्यां ती विरुद्ध दिशेनें चालली आहे. ह्या उलट्या प्रवाहाचें कारण शोधण्यासाठीं फार लांब जावयास नको. कमकुवत बनत चाललेल्या वर्तमान आर्थिक रचनेची ती निशाणीच आहे. एकीकडे स्वयंपूर्णतेच्या तत्त्वाच्या कक्षेंत समाविष्ट झालेल्या प्रदेशांत अधिक सहकार्य होत जातें व दुसरीकडे इतर जगापासून ते देश अधिकाधिक दूर जातात. ओटावा-करारामुळें हिंदुस्थानचें इतर राष्ट्रांशीं असलेलें दळणवळण तुटलें, आणि तेव्हांपासून ब्रिटिश कारखानदारांच्या कुबडीचा आधार आम्हांला जास्तच आवश्यक होऊन बसला. तात्कालिक नुकसान सोडून दिलें तरीसुद्धां ह्या धोरणामुळें गुदरणारीं इतर संकटें सहज लक्षांत येण्यासारखीं आहेत. सारांश, वसाहतीचें स्वराज्य मिळालें तर आंतरराष्ट्रीय संबंध न वाढतां उलट एकल-कोंडेपणा मात्र वाढत जाईल.

पण आमचे प्रागतिक मित्र नाकावर अससल ब्रिटिश बनावटीचा चष्मा ठेवूनच जगाकडे व विशेषतः स्वदेशाकडे बघत असतात. काँग्रेस काय म्हणते, कशासाठी म्हणते तें समजावून न घेतां स्वातंत्र्याचें ध्येय संकुचितच आहे व वसाहती स्वराज्य मोक्षपद देणार आहे हें ब्रिटिशांनींच पढवलेलें पालुपद ते घोकीत राहतात. हिंदुस्थानांत प्रत्यक्ष प्रतिकाराची अथवा चढाईची कोणतीहि चळवळ सुरू झाली तर त्यांचें मस्तक भणान्तें; पण नवल असें कीं असल्या मार्गाचा स्वीकार इतर देशांत कोणी केला तर त्याला मात्र त्यांची ना नाहीं. लांबून ते त्याचें कौतुक करतात. आणि अशा राजकीय मार्गांच्या साहाय्यानें अधिकारपदावर चढलेल्या पाश्चात्य देशांतील कांहीं विद्यमान सर्वाधिकार्यांवर त्यांनीं स्तुतिसुमनेंहि उधळलेलीं आहेत.

आम्हांला केवळ नवा अधिकारी वर्ग हवा कीं नव्या शासनसंस्थेची प्रतिष्ठापना हवी हा खरा मुद्द्याचा प्रश्न आहे. प्रागतिकांचें मत स्पष्टच आहे. त्यांना पहिली गोष्ट इष्ट वाटते व तीहि बऱ्याच काळानंतर यावी असें त्यांचें मत आहे. वसाहती-स्वराज्य या शब्दाचा उच्चार ते वारंवार करीत असले, तरी थ्यांचें खरें उद्दिष्ट “ मध्यवर्ती जबाबदारी ” या सदिग्ध शब्दांनीं व्यक्त होत असतें. सत्ता, स्वायत्तता, स्वातंत्र्य, वगैरे निःसदिग्ध शब्दांचा उच्चार करण्यालाहि ते कचरतात. कायदेपंडिती भाषा व कायदेपंडिती मनोवृत्ति त्यांना फार पसंत आहे. मग जनतेला त्यापासून स्फुरण चढो वा न चढो. श्रद्धेसाठीं आणि स्वातंत्र्यासाठीं व्यक्ति व गट संकटांशीं झुंजल्याचे व प्राणाहुति देण्यास तयार झाल्याचे दाखले इतिहासांत पावलोपावलीं आढळतात. पण “ मध्यवर्ती जबाबदारी ” अथवा असल्याच दुसऱ्या एकाद्या वकिली ध्येयासाठीं एक वेळचें जेवण अथवा दोन तास झोंप तरी गमावण्यास कोणी तयार होईल कीं नाहीं याची शंकाच आहे.

हें त्यांचें ध्येय; बरें, तें साध्य कसें करावयाचें ? तर श्री. शास्त्री यांनीं

कलकत्त्यास उपदेशलेल्या मार्गाने, चढाईने नव्हे. सचोटीने वागलें व चोख काम बजावलें कीं आपली सत्ता सोडून द्यावी अशी इच्छा सरकारच्या मनांत उदित होईल अशी त्यांची कल्पना आहे. आमच्या चढेलपणाची चीड येते म्हणून म्हणा अथवा आमच्या कर्तबगारीविषयी संशय असल्यामुळे म्हणा, ते आम्हाला आज प्रतिरोध करीत आहेत. कदाचित् त्यांच्या मनांत चीड व साशंकता हीं दोन्हीहि असतील. हप्त्याहप्त्यानें आणि राज्यकर्त्यांच्या सहकार्यानें सत्ता प्राप्त करून घेण्याच्या कल्पने-संबंधी प्रो. टॉने या ओजस्वी लेखकानें अत्यंत मननीय असे विचार प्रगट केले आहेत. त्याची टीका ब्रिटिश मजूर पक्षाला उद्देशून केलेली असली, तरी हिंदुस्थानला ती अधिकच समर्पकपणें लागू पडते. कारण इंग्लंडांत नांवाला तरी लोकशाही राज्य-पद्धति असल्यामुळे बहुसंख्य पक्षाला राज्ययंत्रावर आपला प्रभाव पाडतां येईल असा मुद्दा पुढें मांडणें तरी शक्य होतें.

एकेक पापुद्रा सोलून कांढे खातां येतील; पण जीवन्त वाघाचा एकेक पंजा सोलून खाऊं म्हटलें तर तें शक्य नाहीं. कारण देहविदारणाची कला आपल्या-पेक्षां त्यालाच चांगली अवगत असते, आणि आधीं तोच आपलें नरडें पकडतो.

“ अक्कलशून्य वरिष्ठवर्ग असलेला एकादा देश जगाच्या पाठीवर कोठें असेल तो असो, मात्र इंग्लंड तसा नाहीं खासच. मजूर पक्षाची बाजू जरा धोरणानें व सौजन्यानें मांडली कीं तुमचेंहि कल्याण ह्यांतच आहे अशी भुरळ वरिष्ठ वर्गाला पाडतां येईल ही कल्पना कसलेल्या वकिलाच्या हातची मालमत्ता त्याला बनवून काढून घेण्याच्या कल्पनेइतकीच हास्यास्पद आहे. गोडबोल्या, चतुर, कर्तबगार, हिम्मतवान् आणि प्रसंग आला तर उलट्या काळजानें वागणाऱ्या लोकांचा भरणा इंग्लंडांतील धनिक वर्गांत भरपूर आहे. पोळीच्या कोणत्या अगाला तूप चोपडलेलें आहे तें त्यांना समजतें व नेहमीं पूर्वीप्रमाणेंच तूप चोपडतां यावें अशीहि त्यांची इच्छा असते. त्यांच्या जिवावर बेतलें तर हाउस ऑफ लॉर्ड्सचे अधिकार, राजाची प्रतिष्ठा, छापखान्यांची शक्ति, सैन्यांतील फितुरी, बँकांचें दिवाळें, आंतरराष्ट्रीय कुलंगडी, आणि १९३१ सालीं सिद्ध झाल्याप्रमाणें स्वतःचा खिसार गरम राहावा म्हणून देशहिताचा घात करण्याची तयारी, वगैरे पटावरील सर्व मोहरीं इरेस घालावयाला ते कमी करणार नाहींत. ”

ब्रिटिश मजूर पक्षाचें बळ अफाट आहे. वर्गणी देणारे लक्षावधि सभासद असलेल्या मजूर संघाचें त्या पक्षाला पाठबळ आहे. इंग्लंडमध्ये लोकमताला जबाबदार अशी राज्यपद्धति असून नागरिक स्वातंत्र्याची दीर्घ परंपरा तेंथें विद्यमान आहे. इतकें असून देखील मजूर पक्षाला गोडसें हंसून आणि मिष्टसें बोलून खरी राजसत्ता काबीज करणें शक्य नाहीं हें टॉने यांचें मत किती बरोबर होतें तें अलीकडे घडलेल्या प्रसंगावरून सिद्ध झालें आहे. मजूर पक्षाला पार्लमेंटांत बहुसंख्य जागा मिळाल्या तरी राजकीय, सामाजिक, आर्थिक व लष्करी नाक्याच्या जागा अडकवून नसलेल्या वरिष्ठ वर्गाच्या विरोधाला धुडकावून मूलगामी सामाजिक फेरबदल करणें मजूर

पक्षाला शक्य होणार नाही असें टॉने यांनीं ध्वनित केलें आहे. हिंदुस्थानांत सर्वत्र स्थिति भिन्न आहे. येथें लोकशाहीचें नांव नाही आणि सोटेशाही मात्र नित्याची होऊन बसली आहे. नागरिक स्वातंत्र्याची तर वाताहत उडालेली आहे. बरें, प्रागतिकांच्या पाठीशीं संघटना कितीशी आहे पुसाल तर भोंपळ्याएवढें पूज्य. राहतां राहिलें लाघवी हंसण्याचें हत्यार. तेवढें मात्र त्यांना वापरतां येईल.

प्रागतिक लोक 'असनदशीर' अथवा 'बेकायदेशीर' कार्याच्या सर्वस्वी विरुद्ध आहेत. ज्या देशांत लोकसत्ताक राज्यघटना चालू असते तेथें 'सनदशीर' अथवा 'राज्यघटनानुसारी' या शब्दाला व्यापक असा अर्थ असतो. कायदे करणें, नागरिक स्वातंत्र्याचें रक्षण करणें, सरकारी अधिकाऱ्यांचें नियंत्रण करणें व आर्थिक व सामाजिक फेरबदल लोकशाहीच्या तत्वाला अनुसरून घडवून आणतां येतील अशी व्यवस्था करणें ह्या सर्व गोष्टी राज्यघटनेंत अन्तर्भूत केलेल्या असतात. परंतु हिंदुस्थानांत अशी सनदशीर राज्यघटनाच नसल्यामुळें त्या त्या शब्दाला कांहीं अर्थ राहिलेला नाही. थोड्याफार अंशीं अधिकाऱ्यांच्या लहरींप्रमाणेंच कां म्हणाना जें जें कांहीं होईल त्याला त्याला सनदशीर म्हणावयाचें असा येथें शिरस्ताच पडून गेलेला आहे. सनदशीर याचा अर्थ केव्हां केव्हां कायदेशीर असाहि केला जातो. "कायदेशीर" व "बेकायदेशीर" हे शब्द बरेच संदिग्ध असले व त्यांचा अर्थ दिसागणिक बदलत असला तरी तेच शब्द वापरणें अधिक बरें असें मला वाटतें.

नव्या वटहुकुमाबरोबर नवीन गुन्हे तयार होत असतात. जाहीर सभेला हजर राहणें, पायगाडीवर बसणें, अमुक एका तऱ्हेचे कपडे वापरणें, सूर्यास्ताबरोबर घरीं न येणें, दररोज पोलिसकडे वर्दी न देणें—आजकाल हिंदुस्थानच्या कांहीं भागांतून हे सर्व गुन्हेच ठरले आहेत. जें कृत्य एका प्रांतांत बेकायदेशीर तेंच दुसऱ्या प्रांतांत कायदेशीर अशा तऱ्हेचे कायदे बेजबाबदार सरकारला लेखणीच्या फटकान्यासरशीं जाहीर करतां येतात. अशा परिस्थितीत कायदा याचा अर्थ अधिकाऱ्यांची लहर यापेक्षां जास्त असू शकत नाही. बहुधा लोक अधिकाऱ्यांचा ताल संभाळूनच वागतात. मग ते खुषीनें असो अगर नाखुषीनें असो. कारण आज्ञाभंगाचे परिणाम सुखाचे होत नाहीत. तथापि अशा लहरीपुढें सदासर्वदा मान तुकवणें म्हणजे नामर्दा-प्रमाणें सोटेशाहीला संमति देण्याप्रमाणें आहे, आपल्या सदसद्विवेकबुद्धीचा विक्रय करण्याप्रमाणें आहे. तेव्हां अशा वर्तणुकीनें स्वातंत्र्य कधीं काळीं मिळेल ही आशाच करावयास नको.

चालू राज्ययंत्राच्या द्वारा मूलगामी आर्थिक फेरफार समाजामध्ये करतां येतील किंवा नाही यासंबंधीं प्रत्येक लोकसत्ताक देशांत विचारसंघर्ष चालू आहेत. सनदशीर मार्गानें असे फेरबदल करणें शक्य नाही, त्यासाठीं कोणता तरी असामान्य आणि क्रान्तिकारक मार्गच स्वीकारला पाहिजे असें पुष्कळांचें मत आहे. पण हिंदुस्थानांत हा प्रश्न अग्रस्तुत ठरतो. कारण आम्हांला हवे ते फेरबदल घडवून

प्राणप्यासाठीं जरूर ते सनदशीर मार्ग येथें उपलब्धच नाहीत. शुभ्रपत्रिकेला अथवा तसल्याच दुसऱ्या एकाद्या मसुद्याला राज्यघटना कायद्याचें स्वरूप आलें तर सनदशीर प्रगतीची गति अनेक बाजूंनी अजिबात कुंठित होऊन जाईल. हें विघ्न कसे टाळण्याचें? फेरबदल करण्याची कल्पना मुदलीच सोडून देऊन हरि हरि म्हणत यावयाचें की काय ?

हिंदुस्थानांतील परिस्थिति वस्तुतः ह्यापेक्षाहि विलक्षण आहे. ज्या ज्या सार्वजनिक कृत्यापासून आपणाला भय आहे असें सरकारला वाटेल, तें तें कृत्य सरकार इडपून टाकतें. गेल्या तीन वर्षांतल्याप्रमाणें सार्वजनिक कार्य येथून तेथून बंद करून टाकणें सरकारला शक्य आहे. पण सरकारच्या ह्या इच्छेला मान द्यावयाचा म्हणजे हरएक प्रकारचें सार्वजनिक कामच वर्ज्य करावें लागेल. असली मुस्कटदाबी पडून करणें शक्य नाही.

मी नेहमीच कायदा संभाळून काम करीन असें कोणालाहि म्हणतां यावयाचें नाही. लोकसत्ताक देशांतून सुद्धा असे प्रसंग निर्माण होतात कीं मनुष्याच्या सदसद्विवेक बुद्धीला कायदा मोडून वागावें असें वाटूं लागतें. जेथें अरेरावी अथवा मनःपूत राज्यकारभार चालू असेल, तेथें तर अशा तऱ्हेनें वागण्याचे प्रसंग वारंवार निर्माण होतात. कारण तेथें कोणत्याहि प्रकारचें नीतितत्त्व उरलेलेंच नसतें.

प्रत्यक्ष प्रतिकार हा अनिर्वध सत्तेचा अनुषंगी आहे, लोकसत्तेचा नव्हे, म्हणून ज्यांना लोकसत्तेचा विजय व्हावा असें वाटत असेल त्यांनीं प्रत्यक्ष प्रतिकार धर्मबाह्य मानला पाहिजे असें प्रागतिकांचें म्हणणें आहे. त्यांचें हें म्हणणें म्हणजे गोंधळलेल्या वेचारांचा व दिल्या लेखनाचा एक नमुना आहे. कधीं कधीं प्रत्यक्ष प्रतिकारसुद्धा— उदाहरणार्थ मजुरांचा सप-कायदेशीर असूं शकतो. परंतु प्रागतिकांच्या उपरोक्त विधानांत राजकीय स्वरूपाचा प्रत्यक्ष प्रतिकारच अभिप्रेत असावा. पण विचार करा कीं व्हिटलरच्या अमदानीत जनतेला दुसरा कोणत्या प्रकारचा प्रतिकार करणे शक्य होईल? लाचार होऊन राहावें अथवा बेकायदेशीर व क्रान्तिकारक कृत्यें तरी करावीं. जर्मनीमध्ये राजकीय स्वरूपाच्या प्रत्यक्ष प्रतिकाराव्यतिरिक्त कोणत्या मार्गांनीं लोकसत्तेला साहाय्य करतां येईल ?

लोकसत्तेच्या काशीयात्रेला जावें असें हिंदी प्रागतिक नेहमी घोकीत असतात. परंतु तेथें जाण्याची त्यांच्या मनांत मुळीच इच्छा नाही. प्रागतिकांचे एक पट्टीचे पुढारी सर शिवस्वामी अय्यर यांनीं १९३४ च्या मे मध्ये असें सांगितलें कीं “ राज्यघटना परिषद् बोलवावी असा आप्रहू काँग्रेस धरीत आहे ह्याचा अर्थ सामान्य जनतेच्या शहाणपणावर तिचा फाजील विश्वास असून अनेक मंडलाकार परिषदांतून भाग घेतलेल्या लोकांच्या कळकळीचें व कर्तबगारीचें चीज करण्यास ती तयार नाही. राज्यघटना परिषदेनें मंडलाकार परिषदेपेक्षा अधिक कार्य केलें असतें कीं काय याबद्दल मला जबरदस्त शंका आहे.” ह्या उताऱ्यावरून लोकशाही ही जनसमुदायापेक्षा

काहीं निराळी असून ब्रिटिश सरकारने नेमलेल्या “कळकळीच्या व कर्तबगार” लोकांच्या गटाशी तिचें अधिक जवळचें नातें आहे असा सर शिवस्वामी यांच्या म्हणण्याचा आशय दिसतो. या विधानानंतर शिवस्वामींनीं शुभ्रपत्रिकेला आशीर्वादहि देऊन ठेवलेला आहे. इतकें केल्यावर ब्रिटिश सरकार व सर शिवस्वामी यांच्यामध्ये संपूर्ण सलोखा कां बरें दिसून येणार नाही ?

काँग्रेसनें कायदेभंग बंद केलेला पाहून प्रागतिकांना साहजिकच हर्ष झाला. असल्या “मूर्खपणाच्या व आचरट चळवळीपासून” आपण अल्प राहण्याचा जो शहाणपणा दाखवला त्याबद्दल त्यांनीं स्वतःची पाठ थोपटून घेतली ! “आम्हीं अगोदरच नव्हतें सांगितलें !” असे त्यांनीं उद्गार काढले ! त्यांचा हा युक्तिवाद बिनतोड होता. आम्ही उभे राहून गुद्दगुद्दी केली म्हणून आम्ही पडलों; त्यावरून त्यांनीं असें तात्पर्य काढलें कीं उभें राहणें हीच चुकीची गोष्ट आहे. बिनधोक सुरक्षितपणाचा मार्ग म्हणजे सरपटत जाणें. एकदां कां तो भुडसपाट पवित्रा घेतला, कीं पडण्याची अथवा गडगडण्याची शंका देखील नको !!

जुनें हिंदुस्थान व नवें हिंदुस्थान

हदी राष्ट्रवादाला परकीय सत्तेची चीड यावी ही गोष्ट नैसर्गिक व अपरिहार्य अशी होती. तरीहि अनेक बुद्धिवान् लोक एकोणिसाव्या शतकाच्या अखेरी-पर्यंत ब्रिटिश साम्राज्याच्या विचारसरणीचाच कळत अथवा नकळत स्वीकार करीत राहिले ही आश्चर्याची गोष्ट आहे. आपल्या कैफियतीची उभारणी ते त्या विचार-सरणीच्या आधारावरच करीत, आणि टीका करावयाची झालीच तर त्या विचार-सरणीच्या केवळ काहीं बाह्य उपाधीवरच टीका करण्यांत येई. शाळा-कॉलेजांतून इतिहास, अर्थशास्त्र वगैरे जे विषय शिकवण्यांत येत, त्यांचें अथेति विवेचन ब्रिटिश साम्राज्याच्या हिताच्या दृष्टीनें केलेलें असे व आमच्यांतील अनेक भूतकालीन व वर्तमानकालीन दोष ठळकपणें दाखवून ब्रिटिशांच्या गुणांचे व शिकंदर नशिबाचे पोवाडे त्यांत गायिलेले असत. ह्या विपर्यस्त दृष्टिकोणाचा थोड्याबहुत प्रमाणांत आमच्यावरहि पगडा बसलेला होता. त्याला आम्हीं अधून मधून विरोध दर्शवीत असलों, तरी आमच्या मनोवृत्तीवर त्याचा परिणाम घडल्यावाचून राहत नसे. दुसऱ्या मुद्द्यांचें अथवा तत्वांचें शस्त्र हातीं न सांपडल्यामुळें त्या विचारसरणीच्या पाशांतून मुक्त होणें आमच्या बुद्धीला जमेना. तेव्हां निदानपर्क्षी धर्म व तत्त्वज्ञान ह्या विषयांत तरी आम्ही कोणाला हार जाणार नाही अशा समजुतीनें आम्ही धार्मिक राष्ट्रवादाचा आश्रय करूं लागलो. पाश्चात्यांचा बाह्य भपका आणि नखरा आमच्यापार्शी नसला, तरी जीवनांतील तत्त्वमसि आम्हांला हस्तगत झालेलें आहे आणि तीच खरी मोलाची जिन्नस आहे अशी समजूत करून घेऊन प्राप्त दुर्दैवाच्या व अधोगतीच्या दिवसांत आम्हीं समाधान मानून घेतलें. विवेकानंद व इतर लोक यांच्या खटपटीनें व आमच्या पुराण तत्त्वज्ञानाविषयीं पाश्चात्य पंडितांनीं दाखविलेल्या जिज्ञासेच्या योगानें आमचा इतिहासाविषयींचा अभिमान पुनः जागृत होऊन स्वाभिमानाचें थोडेंसें मांसहि आमच्या अंगावर चढलें.

आमच्या गत व वर्तमान अवस्थेसंबंधीं ब्रिटिशांनीं केलेल्या विधानांविषयीं मनांत शंका उत्पन्न होऊन त्यांची सूक्ष्म तपासणी सुरू झाली. परंतु अद्यापि ब्रिटिश विचारसरणीची चौकट तोडून आम्ही मोकळेपणानें विचारूं वावळूं लागलों नव्हतों. एकादी गोष्ट वाईट असली तर ती “ ब्रिटिश परंपरेशीं ” विसंगत आहे असें म्हणण्याचा प्रघात असे. एकाद्या ब्रिटिश इसमानें हिंदुस्थानांत कांहीं गैरवर्तन केलें तर तो

राज्यपद्धतीचा दोष असं न समजता त्याचा वैयक्तिक दोष आहे असं मानण्याची चाल होती. तथापि ब्रिटिशांच्या हिंदुस्थानांतील राजवटीसंबंधी जमा झालेल्या टीकात्मक पुराव्याचें संकलन करणाऱ्या लेखकांचा दृष्टिकोण जरी नेमस्त असला तरीहि त्यामुळे क्रांतिकारक परिणाम घडून आले व आमच्या राष्ट्रवादाला राजकीय व आर्थिक विचारांचें अधिष्ठान प्राप्त झालें. दादाभाई नौरोजी, रमेश दत्त, विल्यम डिग्बी व इतर लोक यांच्या पुस्तकांचा राष्ट्रीय विचारसरणांची वाढ होण्याच्या कामी क्रांतिकारक असा उपयोग झाला. जुन्या इतिहासाचें सशोधन होऊन अत्यंत प्रभावशाली व संस्कृतिसंपन्न अशा कालखंडांची माहिती उपलब्ध होत गेली. ती वाचून आमहांला फार समाधान वाटत असे. ब्रिटिशांनी लिहिलेल्या पुस्तकांतून ब्रिटिश राजवटीचें जें चित्र रंगविण्यांत आलेले आहे, त्याहून वस्तुस्थिति अगदीं निराळी होती हेंहि आमहांला समजून आलें.

अशा रीतीनें ब्रिटिशांच्या ऐतिहासिक ज्ञानाला, आर्थिक ज्ञानाला व त्यांच्या राज्यकारभाराला आव्हान देण्याची आमच्या अंगची धमक एकसारखी वाढत चालली होती. तथापि ब्रिटिश विचारसरणीच्या जेरबंदापासून हिंदी राष्ट्रवादाची अद्यापि सुटका झाली होती असं म्हणतां येणार नाही. ही एकोणिसाव्या शतकाच्या अखेरची स्थिति. प्रागतिक व इतर काहीं गट आणि कॉंग्रेसमधील काहीं नेमस्त वृत्तीचीं माणसं अजूनहि त्याच स्थितींत रेंगाळत आहेत. त्यामुळे ब्रिटिश साम्राज्याशीं सर्वस्वी विरोधी असणाऱ्या हिंदी स्वातंत्र्याची कल्पना प्रागतिकांना मान्य होणें शक्य नाही. पायरीपायरीनें आपण उच उच पदावर पोहोचूं, अधिक लॄ व अधिक महत्त्वाचीं बाडें आपल्या हातीं पडतील अशीं स्वप्नें त्यांना पडत असतात. सरकारचा गाडा पूर्वीप्रमाणेंच सुरळीत चालू राहिल व मागच्या बाजूला लांब कोठें तरी राज्यकारभारांत फारशा उचापती न करतां पण जरूर पडेल तेव्हां साहाय्य देण्यासाठीं तत्पर अशा ब्रिटिश सैन्याचा तळ असेल अशीहि त्यांची कल्पना आहे. साम्राज्यांतर्गत स्वराज्याची रूपरेषा ही अशी आहे. ब्रिटिश सैन्याकडून संरक्षण म्हणजे हिंदुस्थानची गुलामगिरी असं वास्तविक समीकरण असल्याकारणानें प्रागतिकांची ही भोळसर कल्पना सत्यसृष्टीत अवतरणें कदापि शक्य नाही. स्वातंत्र्य व ब्रिटिशांकडून संरक्षण ह्या दोन्ही गोष्टी एके ठिकाणीं नांदणें अशक्य आहे. अलीकडे प्रसिद्ध झालेल्या एका पुस्तकांत सर फ्रेड्रिक व्हाइट म्हणतात *, “ हिंदी माणसाची अद्यापि अशी समजूत आहे कीं, आपणाला पाठीशीं घालून इंग्लंड आपल्यावरील संकट दूर करील. ही भ्रांत कल्पना हिंदी इसम जोपर्यंत आपल्या उराशीं बाळगून ठेवील तोपर्यंत स्वराज्याच्या नव्या ध्येयाचा पाया त्याला घालतां येणें शक्य नाही.” येथील मध्यवर्ति कायदेमंडळाचे अध्यक्ष असतांना सर फ्रेड्रिक व्हाइट यांचा प्रागतिक, जातिनिष्ठ लोक, वगैरे प्रतिगामी व्यक्तींशीं संबंध येत असल्यामुळे त्यांनाच उद्देशून

* सर फ्रेड्रिक व्हाइट यांचें “ दि फ्यूचर ऑफ ईस्ट अँड वेस्ट.”

त्यांनी हे विचार प्रगट केले असावेत. काँग्रेसची अशी समजूत नाही; मग काँग्रेस-पेक्षाहि जहाल मतांच्या लोकांची तर नाहीच नाही. हिंदुस्थानवर कोसळणाऱ्या संकटांना तोंड देण्याची धमक हिंदुस्थानच्या अंगी येईपर्यंत स्वातंत्र्यलाभ होणे शक्य नाही हें सर फ्रेड्रिक व्हाइट यांचें मत आम्हांसहि मान्य आहे. ब्रिटिश सैन्यांतील एकूण एक शिपाई ज्या वेळी हिंदुस्थानचा किनारा सोडून जाईल, त्याच वेळी हिंदी स्वातंत्र्याचें तोरण चढेल.

ब्रिटिशांच्या विचारसरणीच्या तावडींत एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीला बुद्धिजीवि वर्ग सांपडला यांत नवल नाही. पण विसाव्या शतकांतील रोमांचकारी घटना डोळ्यांनी देखल्यावरहि ज्यांच्या दृष्टीवरची जुनी झांपड उडाली नाही त्यांचें मात्र कौतुक वाटतें. एकोणिसाव्या शतकामध्ये ब्रिटिश अधिकारी वर्ग सर्व जगाचा मानकरी बनला होता. संपत्ति, विजय व सामर्थ्य यांची अविच्छिन्न परंपरा त्यांच्या मागे खडी होती. ह्या परंपरेमुळे व शिक्षणामुळे वरिष्ठ वर्गांना प्राप्त होणारे गुणावगुणहि त्यांच्या अंगी बाणले. हे थोर वैभव त्यांना प्राप्त करून देण्याच्या कामी बहुतेक अवश्य ती मदत गेली पावणेदोनशें वर्षे आम्हीच करीत आलों आहो याबद्दल हवें तर आम्ही समाधान मानून घ्यावें. आम्ही ईश्वराची लाडकी लेंकरें आहोंत व आमचें साम्राज्य म्हणजे इहलोकींचा स्वर्ग आहे अशी आर्तापर्यंत होऊन गेलेल्या अनेक जेत्या जातींप्रमाणें व राष्ट्रांप्रमाणें त्यांचीहि कल्पना होती. त्यांच्या वर्चस्वाला धक्का लावला नाही, त्यांच्या अधिकारांत व्यत्यय आणला नाही, तर आपला स्वार्थ शाबूत ठेवून, दाखवतां येईल तेवढी कृपादृष्टि ते दाखवीत असत. परंतु आपणाला जो कोणी विरोध करील तो साक्षात् ईश्वरी योजनेचाच वैरी अतएव पापी मनुष्य, त्याचा नायनाट करणे हें आपलें कर्तव्य आहे, असें समजून ते वागत असत.

आन्ड्र सिग फ्रीड यांनी ब्रिटिशांच्या या मनोव्यापाराचें फार मनोरंजक असें विवेचन केलेले आहे.

“ऐश्वर्याबरोबर सत्तेचीहि संवय झाल्यामुळे ब्रिटिश वरिष्ठवर्गांच्या अंतः-करणांत आपल्या वंशाला सत्तेचें ईश्वरदत्त वरदान असल्याची भावना निर्माण झालेली आहे. जगाच्या राजकारणांत त्यांच्या तोलाचे प्रतिस्पर्धी निर्माण झाल्यावर देखील ही भावना तीव्र होत गेल्याचें दिसून येतें. गेल्या शतकाच्या अखेरीच्या इंग्लिश तरुण पिढीच्या मनांत नकळत असा अभिनिवेश उत्पन्न झाला की यश म्हणजे आपली जन्मसिद्ध मत्ताच आहे.

“परिस्थितीचा अशा तऱ्हेने विचार करण्याची ही इंप्रजांची प्रवृत्ति नीट ध्यानांत घेतली पाहिजे. कोणत्याहि परिस्थितीसंबंधी त्यांच्या ठिकाणीं दृग्गोचर होणाऱ्या मानसिक प्रतिक्रियांचें आकलन त्यांच्या मनोवृत्तींतील ही गोम लक्षांत घेतल्याशिवाय होणार नाही. वाचकांच्या हें लक्षांत आलेच असेल की आपल्या संकटाचें मूळ कारण इंप्रजांना नेहमी बाह्य परिस्थितींत आढळतें. इंग्लंडवर कोणतेहि संकट

गुदरलें तर त्यांच्या दृष्टीला त्यांत दुसऱ्यांचाच अपराध दिसतो. इतरांनीं आपलें वर्तन सुधारलें तर इंग्लंडला आपलें पूर्वे वैभव पुनरपि प्राप्त होईल असें त्यांना वाटत असतें. ह्यामुळें स्वतःची मनोवृत्ति सुधारण्याचा प्रयत्न न करतां दुसऱ्या लोकांच्या मनोवृत्तींत पालट करण्यावर त्यांचा विश्वास असतो. ”

सर्व जगातील देशांसंबंधी ब्रिटिशांची जर ही वृत्ति, तर हिंदुस्थानांत तिला विशेषच जोर चढावा हें स्वाभाविकच होय. हिंदी प्रश्नांकडे पाहण्याचा ब्रिटिशांचा दृष्टिकोण अतिशय संतापजनक असला, तरी त्यांत एक प्रकारची आकर्षकता आहे. आपलीं सर्व कृत्यें योग्यच आहेत व आपल्या शिरावर पडलेली प्रचंड जबाबदारी आपण अभिमानास्पद रीतीनें पार पाडलेली आहे अशाविषयीं त्यांना वाटणारा दृढ विश्वास, आपल्या जातीच्या भवितव्यावरील व आपल्या साम्राज्यपद्धतीवरील त्यांची श्रद्धा, व ह्या त्रिकालाबाधित अशा सत्ताधर्माविषयीं शंका घेणाऱ्या व त्याचें उच्चाटन करूं पाहणाऱ्या पाखंड्याविषयीं त्यांना वाटणारी तुच्छता व संताप ह्या सर्व भावना पाहिल्या कीं, ही एक प्रकारची धर्मनिष्ठाच आहे असें वाटूं लागतें. जणूं कांहीं आमची इच्छा असो वा नसो, आम्हांला मोक्षपदाला नेण्याचें करकणच त्यांनीं हातीं बांधलें आहे. हा सद्धर्मप्रसाराचा व्यापार करित असतां सहजासहजीं त्यांच्या हातीं सुवर्णपुष्पदक्षिणा पडते, पण त्यायोगें “ सचोटीचा व्यापार म्हणजे नफ्याचा सुकाळ ” या म्हणीची सत्यताच पुनः एकवार सिद्ध होत नाही काय ? साम्राज्यशाहीच्या योजनांना पोषक होईल असें स्वरूप हिंदुस्थानला देत राहिलें आणि निवडक हिंदी लोकांना ब्रिटिश सांच्यांतून ओतून काढलें म्हणजे हिंदुस्थानची प्रगति झाली असा जुना समज होता. ब्रिटिशांचीं ध्येयें व त्यांचें उद्दिष्ट यांचा जसजसा स्वीकार आम्ही करित जाऊं, तसतसे आम्ही ‘स्व-राज्या’ला लायक ठरणार होतों. ब्रिटिशांच्या मर्जीबाहेर आम्ही जाणार नाहीं असें ज्या क्षणीं आम्ही त्यांना पटवून देऊं, त्या क्षणीं स्वातंत्र्याचें उदक आमच्या हातावर पडेल असें मानण्यांत येई.

हिंदुस्थानांतील ब्रिटिशांचो राजवट काय लायकीची झाली तें ठरवूं लागलें तर हिंदी व इंग्रज लोकांत मतभेद होतील असें मला वाटतें आणि तसें होणें साहजिकच आहे. पण सेक्रेटरी ऑफ स्टेटसारखे उच्च पदावर विराजमान झालेले अधिकारी-सुद्धां हिंदुस्थानच्या गत व वर्तमानकालीन स्थितीविषयीं विलक्षण व निराधार विधानें करित सुटतात तेव्हां त्यांचें मात्र नवल वाटतें. वस्तुस्थितीविषयीं जर इतकी भ्रामक समजूत, तर हिंदी लोकांच्या मनःप्रवृत्तीबद्दल त्यांच्या ठायीं केवढें गाढ अज्ञान असेल ? भारतभूला हाताशीं धरून त्यांनीं खेंचीत नेली खरी; पण हा निवळ बलात्कारानें मिळविलेला ताबा आहे. तिचें अन्तःकरण त्यांना समजलें नाही, तें समजून घेण्याचा त्यांनीं प्रयत्नहि कधीं केला नाही. तिच्या डोळ्यांतले भाव जाणून घेणें त्यांना शक्य झालें नाही, कारण त्यांची दृष्टि दुसरीकडे वळलेली होती आणि तिची दृष्टि शरमेनें आणि अपमानानें जमिनीकडे लागलेली होती. एकमेकांचा संबंध

येऊन आज शेंकडों वर्षे झालीं, पण ह्या घटकेलादेखील तीं एकमेकाकडे तिर-स्कारयुक्त नजरेंनेच पाहत आहेत.

हिंदूभू दरिद्री आणि पतित झाली असली तरी तिचें आर्यत्व आणि तिचें थोर मन अद्यापि कायम होतें. परंपरेच्या ओझ्यानें आणि सद्यःस्थितीच्या यातनांनीं ती हैराण झाली असली आणि शीण आल्यामुळें तिच्या डोळ्यांवर झांपड आली असली, तरी “अन्तःकरणाची दीप्ति तिच्या शरीरावर पसरली होती; व असामान्य विचारांची, कल्पनाविलासांची आणि रम्य भावनांची पालवी तिच्या रोम-रोमांच्या ठायीं बहरून गेलेली होती.” शतधा विदीर्ण झालेल्या तिच्या देहरूपी गाभाऱ्यांत पडलेल्या विशाल अन्तःकरणाचें क्वचित् दर्शनहि घडत असे. कित्येक युगांच्या जीवनयात्रेंत ज्ञानाचा बहुमोल संचय तिनें केला होता, परदेशीयांशीं अनेक वेळां तिच्या भेटीगांठी झाल्या होत्या व आपल्या भव्य कुटुंबांत त्यांच्यासाठीं तिनें जागाहि करून दिली होती. विजयोन्मादाचे व विनाशाचे दिवस तिनें पाहिले होते, अपमानाच्या व दारुण यातनांच्या अश्रूंनीं तिचे डोळे ओले चिंब झालेले होते, आणि कित्येक विपरीत प्रसंगांचा विषदग्ध पेला तिला ओठीं लावावा लागला होता. परंतु जीवनयात्रेच्या सर्व अवस्थांतून जात असतां आपल्या अतिप्राचीन सस्कृतीचा तिला विसर पडला नाही. त्या संस्कृतीपासूनच तिला सामर्थ्य व उत्साह प्राप्त होत असे. त्या संस्कृतीपासून मिळणाऱ्या सुखाचा आनंद तिनें इतर देशांना पंक्तीला घेऊन उपभोगला. तरगाप्रमाणें ती हेलकावे खात होती. कधीं विचारांच्या अमोघ वारूवर आरूढ होऊन स्वर्गगेचा तट गांठावा व तारकांचे गूढ वार्तालाप ऐकावे, तर कधीं वैतरणीच्या कांठीं नरकाचीं भीषण दुःखें अनुभवावीं. अधश्रद्धेनें आणि अधोगतीला नेणाऱ्या रूढींच्या अधतमानें घेरलें असतांहि इतिहासाच्या उषःकालीं तिच्या द्रष्ट्या सुपुत्रांनीं उद्घोषित केलेली उपनिषदांतील प्रज्ञा व प्रतिभा यांचें विस्मरण तिला केव्हांहि झालें नाहीं. तिच्या त्या सुपुत्रांची तलवारीच्या पात्या-प्रमाणें तीक्ष्ण व तल्लख मनें कधीं श्रांत झालीं नाहींत. त्यांचा अखंड शोध चालू होता; यज्ञयागादि कर्मकांडानें त्यांचें समाधान झालें नव्हतें. आपणांस सद्यःकालीन दुःखांतून व्यक्तिगत मोक्ष मिळावा, मरणोत्तर आपणाला स्वर्गांत स्थान मिळावें म्हणून नव्हे, तर ज्ञानरवीचें तेज आपणास दिसावें म्हणून त्यांची अभ्यर्थना चालत असे कीं, “मला असत्यांतून सत्याकडे, अंधारांतून प्रकाशाकडे, मृत्यूपासून मोक्षाकडे न्या. *” आणि प्रत्येक दिवशीं लक्षावधि लोक ज्या गायत्री मंत्राचा उच्चार करतात त्यांतहि ज्ञानासाठींच प्रार्थना केलेली आहे.

राजकीय दृष्ट्या तिचा देह खंडविखंड करण्यांत आलेला असला, तरी तिच्या अखंड सस्कृतीला बाध आलेला नाहीं.† तिच्या विविधतेंतहि आश्चर्यजनक अशी

* बृहदारण्यकोपनिषद् १, २. २७

† सर फ्रेड्रिक व्हाइट यांचें ‘दि फ्यूचर ऑफ ईस्ट अँड वेस्ट’ हें पुस्तक पाहा.

एकात्मता दृष्टीस पडत असते. सगळ्या पुरातन देशांप्रमाणे या देशांतहि बऱ्या-वाईटाची भेसळ झाली आहे. पण येथील चांगुलपणा मातीत मिसळलेल्या सुवर्ण-रजाप्रमाणे शोधून काढावा तेव्हांच दिसतो. आमच्या अधःपतनाची घाण मात्र सर्व दिशांना पसरली असून येथील सूर्याच्या रखरखीत प्रकाशामुळे आमचा वाईटपणा तेवढा जगजाहीर झाला आहे.

इटली व हिंदुस्थान यांमध्ये थोडेंसें साम्य आहे. हिंदुस्थानच्या मानाने इटलीचा उदय मागाहून झाला असला आणि हिंदुस्थान देश इटलीपेक्षां आकारमानाने फार मोठा असला, तरी हे दोन्ही देश पुरातन असून सस्कृतीचा प्रदीर्घ मार्ग त्यांनीं मार्गे टाकलेला आहे. राजकारणामुळे दोन्ही देशांचीं शकलें झालीं तरी 'हिंदू' - प्रमाणेच 'इटालिया' ही कल्पना कदापि नाहीशी झाली नाही. इटलीमध्ये रोमच्या संस्कृतीचा ठसाच सर्वत्र उमटलेला होता आणि सस्कृतीचे तीर्थ आणि वैभवाचे प्रतीक म्हणून सर्व देशभर रोम नगरीचा प्रभाव पडलेला होता. पण असें एकमेव केंद्रनगर हिंदुस्थानांत नव्हते. हिंदुस्थानचीच काय, पण पौर्वात्य देशांची अक्षय्य नगरी असें काशीनगरीला म्हणतां येईल. पण रोमप्रमाणे तिनें राजकारणाची उठाठेव कधीहि केली नाही, कीं ऐहिक सत्तेचा हव्यास धरला नाही. हिंदी सस्कृतीचे राज्य इतके सुविस्तीर्ण होते कीं कोणत्याहि एका ठिकाणाला राजधानीचे नगर म्हणणे शक्यच झालें नसतें कन्याकुमारीपासून तों थेट अमरनाथ आणि बद्रीनाथ-पर्यंत आणि द्वारकेपासून जगन्नाथपुरीपर्यंत एकच सस्कृतिसागर पसरलेला असून त्यांत कोठेहि भिन्न कल्पनांची खळबळ झाली कीं तिचे तरंग देशाच्या कानाकोपऱ्या-पर्यंत पोचत असत.

पाश्चात्य देशांना सस्कृतीचे व धर्माचे पसायदान इटलीनें दिलें. तेंच कार्य पौर्वात्य देशांत हिंदुस्थाननें बजावलें आहे. चीन देश हिंदुस्थानइतकाच पुराण व पूज्य असला, तरी पौर्वात्य देशांत सस्कृति व धर्मप्रसाराचें कार्य हिंदुस्थाननेंच केलेलें आहे. राजकीय दृष्ट्या देश घायाळ होऊन धरणीवर पडला होता, तेव्हांहि इटालियन सस्कृतीचे जीवन सर्व युरोपभर चैतन्य फुलवीत राहिलें होते.

इटली हें केवळ "भौगोलिक नांव" आहे असें मॅटर्निकचे म्हणणे होतें आणि मॅटर्निक होऊ पाहणाऱ्या काहीं लोकांनीं हिंदुस्थानबद्दलहि असेच उद्गार काढले आहेत. हिंदुस्थान व इटली यांच्या भौगोलिक परिस्थितींत विलक्षण साम्य दिसून येत असलें तरी इंग्लंड व ऑस्ट्रिया यांची तुलना करून पाहतां त्यांच्या-मधील साम्य अधिक उद्बोधक वाटे. एकोणिसाव्या शतकातील ऑस्ट्रियाप्रमाणेच आजचे इंग्लंड उद्दाम, मानी आणि प्रबल दिसत आहे; परंतु त्या काळच्या ऑस्ट्रियन साम्राज्याच्या प्रचंड वृक्षाचीं जीवनदात्रीं मुळे ज्याप्रमाणे सुकून चाललीं होती व वृक्षाचे खोड पोखरलें जात होतें. त्याचप्रमाणे आज इंग्लंडचीहि अवस्था झाली आहे.

देशाला सगुण असा मनुष्याकार देण्याचा मोह किती अनावर असतो तें बघण्यासारखें आहे. हिंदुस्थानला भारतमातेचें स्वरूप देण्यांत आलें आहे. तिचा देह सुंदर आहे, ती प्राचीन असली तरी अक्षय्ययौवना आहे, निराशेनें आणि दुःखानें परिपूर्ण अशी तिची दृष्टि असून परकीयांच्या छळापासून माझे रक्षण करा असें ती आपल्या लेंकरांना उद्देशून म्हणत आहे, अशा प्रकारचीं कल्पनाचित्रें लाखों लोकांच्या अंतःकरणांत रगत असतात व त्यामुळें प्रतिकार आणि त्याग करण्याची त्यांची तयारी होते. वस्तुस्थिति पाहिली तर हिंदुस्थान हा मुख्यतः शेतकरी-कामकऱ्यांचा देश आहे; मग तो डोळ्यांना सुंदर कसा दिसेल? दारिद्र्यात सौंदर्य नाही. ही सुंदर स्त्री म्हणजे शेतांतून व कारखान्यांतून नम्रप्राय स्थितींत पाठ दुमडेपर्यंत काम करणाऱ्या शेतकऱ्यांची आणि कामकऱ्यांची प्रतिनिधि असें का समजावयाचें? कीं युगानुयुगे ज्यांनीं जनतेला भरहून व पिळून काढिलें आहे, क्रूर अशा रुढींच्या बंधनांनीं जखडलें आहे आणि ज्यांनीं कित्येक जणाना अस्पृश्यही ठरविलें आहे त्यांच्या गटाची ही प्रतिनिधि असें मानावयाचें? सत्यावर कल्पनासृष्टीचा मुखवटा चढवून वास्तव जगाला विसरावें आणि स्वप्नांच्या मयसभेंत गुगून राहतां यावें यासाठीं असले उद्योग आपण करीत असतो.

हिंदुस्थानांत भिन्न भिन्नवर्ग व त्यांच्यांतील कलह यांची गर्दी झालेली असली, तरी त्यांना एका माळेंत गुंफणारा धागा ह्या देशाजवळ आहे असें प्रत्ययास येतें. त्या धाग्यांत इतका आश्चर्यजनक चिवटपणा, एवढा जिवतपणा आला तरी कसा? स्थितिप्रियतेचें आणि परपरेचें सामर्थ्य कितीही दांडगें असलें, तरी ह्या धाग्यांत केवळ क्रियाशून्यतेचें बळ साठवलेलें होतें असें नाही. क्रियाप्रवण आणि जीवनदायी असें कांहीं तरी तत्त्व त्यांत होतें खास. कारण बाहेरून बसणाऱ्या धक्क्यांचा प्रतिकार करण्यांत त्यानें यश मिळविलें; त्याचप्रमाणें आंतून निर्माण होणाऱ्या आत्मविरोधी शक्तींनाही त्यानें पचवून टाकलें. तथापि इतकें सामर्थ्य असूनसुद्धां राजकीय स्वातंत्र्यरक्षणाचें कार्य त्याच्याकडून पार पडलें नाही आणि राजकीय ऐक्य साधण्याचा प्रयत्नहि त्याच्याकडून झाला नाही. ह्या गोष्टींना विशेष महत्त्व आहे असें मानण्यांत येत नसावें. ह्या मूर्खपणाबद्दल आपणास आजपर्यंत भरपूर प्रायश्चित्त घ्यावें लागलें आहे. इतिहासाकडे पाहिलें तर असें दिसून येईल कीं, राजकीय व लष्करी विजयाचें स्तोम हिंदी संस्कृतीनें माजविलेलें नाही आणि धन आणि धनवान् लोक यांचा जरा अवहेलनेच्या स्वरांतच उल्लेख केलेला आहे. संपत्ति तेथें कीर्ति असा प्रकार नव्हता आणि लभेच्छ न धरतां जे समाजाची सेवा करतील तेच पूज्य होत असें निदान शास्त्रांत तरी सांगितलेलें असे.

अनेक वादळांतून आणि संकटांतून निभावून ही जुनी संस्कृति बाहेर पडली आहे. बाह्य आकार कायम राहिला असला, तरी तिचा गाभा वटून गेलेला आहे. आजकाल अत्यंत प्रबल अशा भांडवलदारी—बनिया—संस्कृतीशीं निःशब्द पण

निकराचा असा झगडा ती खेळत आहे. ह्या नव्या शत्रूपुढे तिला निःसंशय नामोहरम व्हावे लागणार. कारण पाश्चात्य संस्कृति शास्त्रीय ज्ञानाने सज्ज अशी असून त्या ज्ञानाने हजारां तोंडांत अन्न घालण्याची सोय करता येणार आहे. जग उजाड करणाऱ्या ह्या यंत्रसंस्कृतीच्या बरोबरच पाश्चात्यांनी तिच्या परिहाराचा उपायहि आणलेला आहे. समाजवादाचे, सहकार्याचे व सामाजिक हितार्थ करावयाच्या सेवेचे तत्त्व हाच तो उपाय होय. ब्राह्मणांच्या पुरातन सेवाव्रताहून हे नवे तत्त्व सर्वस्वी भिन्न नाही. परंतु आपणाला सर्व वर्गांचे ब्राह्मणीकरण (धार्मिक दृष्ट्या नव्हे) करावे लागेल, वर्गभेदांना मूठमाती द्यावी लागेल असा मात्र या नव्या तत्त्वाचा आग्रह आहे. जुनी, जीर्ण लक्षरे टाकून देऊन हिंदुस्थान नवी तत्त्वे पेहरील तेव्हा ती नव्या तद्द्वेनेच बेतावी लागतील असे वाटते. पण नव्या परिस्थितीबरोबरच जुन्या विचारांशीहि ती विसंगत दिसू नयेत अशी खबरदारी घ्यावयाला हवी. कारण कल्पना उचलावयाच्या त्या आपल्या भूमीत रुजतील अशाच असल्या पाहिजेत.

ब्रिटिशांची राजवट

हिंदुस्थानांतील ब्रिटिशांच्या राजवटीचा इतिहास कोणत्या स्वरूपाचा आहे ? ह्या प्रश्नाचे उत्तर कोणत्याहि इंग्रजी अथवा हिंदी माणसाला निःपक्षपातीपणाने अथवा वस्तुगतबुद्धीने देता येईल असें मला वाटत नाही. पण ही गोष्ट शक्य आहे असें धरून चालले, तरी देखील इतिहासांतील मानसिक व इतर घटनांचे मोजमाप करणे फारच अवघड होईल. “ ब्रिटिशांच्या राज्यामुळे हिंदुस्थानांतील शतकानुशतकांची एक उर्णाव दूर झाली. अगदीं दऱ्याखोऱ्यांतूनसुद्धां ज्या राजसत्तेचा अमल चालतो अशी राजसत्ता या खडसमान देशाला पूर्वी कधीं लाधली नव्हती ती ब्रिटिशांमुळे मिळाली. ” ब्रिटिशांनीं कायदा आणला, राज्यव्यवस्था न्यायाची व चोख केली, लोकशाहीच्या तत्त्वांचा व वैयक्तिक स्वातंत्र्याचा परिचय करून दिला; आणि “ हिंदुस्थानांत एकछत्री राजसत्तेच्या द्वारा हिंदी जनतेत एकराष्ट्रीयत्वाचा भाव प्रसृत करून ” राष्ट्रीय वृत्तीचा श्रीगणेशा आम्हांला पढवला § ही ब्रिटिशांची कैफियत झाली. गेल्या बऱ्याच वर्षांत कायद्याच्या राज्याचा व वैयक्तिक स्वातंत्र्याचा पत्ता नसला, तरीहि या कैफियतींत बराच तथ्यांश आहे.

आंग्लार्डचे परीक्षण हिंदी लोक करतात तेव्हां ह्याव्यतिरिक्त दुसऱ्या अनेक मुद्द्यांचा विचार प्रामुख्यानें करून परकीय सत्तेमुळे आमची जी भौतिक व आध्यात्मिक अवनति झाली आहे तिचा निर्देश करण्यांत येत असतो. हे दोन दृष्टिकोण इतके भिन्न आहेत कीं, ज्या गोष्टींची ब्रिटिश लोक स्तुति करतील त्याच गोष्टींची हिंदी परीक्षक निंदा करतांना आढळतील. “ आमच्या अहिताचे जें जें कृत्य ते करतात तें तें बाह्यात्कारी आमच्या हिताचें दिसतें हा ब्रिटिश राजवटीचा आश्चर्यकारक विशेष होय. ” असें डॉ. आनंद कुमारस्वामी ह्यांनीं म्हटलेलें आहे.

वास्तविक गोष्ट अशी आहे कीं, गेल्या पुऱ्या अधिक शतकामध्ये हिंदुस्थानांत जीं स्थिरतंत्रे झालीं, तीं सामान्यतः जगभर घडून आलेलीं दिसतात. प्रथम पाश्चिमात्य देशांत व तदनंतर सर्वे जगांत जें यांत्रिक उत्पादन सुरू झालें, त्याच्या-बरोबरच राष्ट्रवाद आणि एकछत्री राष्ट्र ह्यांचाहि उद्भव झाला. हिंदुस्थानची पश्चिमेकडची खिडकी उघडून पाश्चात्य यंत्रयुगाची व विज्ञानाची वानगी आंत टाकली

§ हिंदी राज्यघटनेबाबतच्या संयुक्त पार्लमेंटरी समितीच्या अहवालांतून (१९३४) हे उतारे घेतलेले आहेत.

याबद्दलचें श्रेय ब्रिटिशांनीं हवें तर घ्यावें. पण नंतर मात्र अगदीं निरुपाय होईपर्यंत हिंदुस्थानांतील उद्योगधंद्यांच्या गळ्याला त्यांनीं नख लावून ठेविलें होतें. पश्चिम आशियांतील इस्लामी संस्कृति व अतिपूर्व देशांपर्यंत पसरलेली खुद्द हिंदुस्थानची संस्कृति यांचा मिलाफ हिंदुस्थानांत ब्रिटिश लोक येण्याच्या पूर्वी झाला होता. पाश्चात्य संस्कृतीची तिसरी प्रचंड लाट इस्लामी देशांच्याहि पलीकडे असलेल्या पाश्चिमात्य देशांतून आली. आणि हिंदुस्थान म्हणजे नव्या-जुन्या विचारांच्या सघर्षांचें एक केंद्र बनलें. ह्या संस्कृतिसंगरांत पाश्चात्य संस्कृतीचा विजय झाला असता व हिंदुस्थानांतील अनेक शतकें सांचून राहिलेले जुनें प्रश्न जळून गेले असते, यांत संशय नाही. पण ज्या ब्रिटिशांनीं ही नवी संस्कृति वाहून आणिली, त्यांनींच तिची प्रगति रोखून ठेविली. आमची औद्योगिक प्रगति थांबवून त्यांनीं आमची राजकीय प्रगतिहि खंडवली आणि सरंजामशाही वगैरेंचे जे जुनाट अवशेष त्यांच्या दृष्टीस पडले, ते त्यांनीं जतन करून ठेवले. आमचे बदलते व कांहीं अंशीं प्रगतिक्षम कायदे व चालीरीति त्यांनीं जशा मिळाल्या तशा पक्क्या करून टाकल्या. त्या शंखलांतून आम्हांला स्वतःची सुटका करून घेतां येईना. हिंदुस्थानांत मध्यम वर्ग उदयास आला तो त्यांच्या कृपेनें अथवा उत्तेजनानें नव्हे. पण यंत्रयुगांतील आगगाळ्या वगैरे प्रकार येथें एकदा सुरू केल्यानंतर प्रगतीचें चक्र त्यांना थांबवतां येईना. तिच्या गतीत अडथळे उत्पन्न करून ती मद करणें त्यांना शक्य होतें; तेवढें काम त्यांनीं केलें, व त्यांचा त्यामुळें फायदाहि झाला.

“.....१८५८ सालीं ईस्ट इंडिया कंपनीचा सर्व प्रदेश ब्रिटिश सरकारनें आपल्या ताब्यांत घेतल्यापासून हिंदुस्थानची जितकी शैक्षणिक व भौतिक प्रगति झाली आहे, तितकी प्रगति आपल्या दीर्घकालीन इतिहासांत त्याला केव्हांहि करणें शक्य झालें नव्हतें.”* हें विधान वाटतें तितकें स्वयंसिद्ध नाही. उलट असेंहि म्हणतात कीं ब्रिटिश राजवटीपासून देशांतील साक्षरतेचें प्रमाण घटलेच आहे. तथापि बरील विधान अक्षरशः खरें आहे असें गृहीत धरलें तरीहि आधुनिक यांत्रिक युगाची गतयुगाशीं आपण तुलना करित आहां हें विसरून चालणार नाही. जगांतील बहुधा हरएक देशांत यंत्रयुग व विज्ञान यांच्या साहाय्यानें झालेली भौतिक व शैक्षणिक प्रगति पाहिली तर डोळे दिपून जातील. त्या देशांच्या बाबतींत मात्र बरीलप्रमाणें विधान करणें उचित ठरेल. ब्रिटिश लोकांचें राज्य नसतें तरीहि ह्या यंत्रयुगाच्या काळांत हिंदुस्थानची यांत्रिक प्रगति कशी तरी झाल्यावांचून राहती ना असें आम्हीं म्हटलें तर आम्ही भांडकुदळ अथवा विकृत मनोवृत्तीचे आहोंत हें कसें सिद्ध होतें? दुसऱ्या देशांकडे पाहून असें आम्हीं कां म्हणूं नये कीं आमच्या प्रगतींत ब्रिटिशांनीं कोलदांडा घातला नसता, तर आमची झाली याहून किती तरी अधिक प्रगति झाली असती? आगगाळ्या, तारायंत्रें, टेलिफोन, नभोवाणी वगैरे गोष्टी ब्रिटिशांच्या

* संयुक्त पार्लमेंटरी समितीचा अहवाल (१९३४.)

चांगुलपणाच्या अथवा हितबुद्धीच्या द्योतक आहेत असे म्हणतां येणार नाही. त्या आल्या उत्तम झालें, त्या इष्टच होत्या; आणि प्रथम त्या ब्रिटिशांनीं येथें आणिल्या म्हणून जरूर ती कृतज्ञता आपण दाखविलीच पाहिजे. पण यांत्रिक युगाच्या ह्या दूतांचें आगमन येथें झालें तें ब्रिटिश सत्ता दृढ करण्यासाठीं झालें. वास्तविक ह्या शिरांतून व धमन्यांतून हिंदुस्थानचें रक्त खळाळून वाहावयास हवें होतें. व्यापारशुद्धि, मालाची ने-आण, व लक्षावधि लोकांना नवीन जीवनाचा व समृद्धीचा लाभ त्यामुळें व्हावयास हवा होता. कधीं काळीं अवश्य तो परिणाम घडून आलाहि असता, पण मुळांत ह्या सर्व गोष्टी देशावरील साम्राज्यशाहीची पकड दृढ व्हावी व ब्रिटिश मालाला बाजारपेठ मिळावी ह्या हेतूनेंच करण्यांत आल्या व ब्रिटिशांचा हा हेतु सिद्धीसहि गेला. यांत्रिक उत्पादन व्हावें व वाहतुकीचीं आधुनिक साधनें प्रचारांत यावीं असेंच माझे मत आहे; परंतु आगगाडींतून प्रवास करीत असतां आगगाडीचे रूळ म्हणजे हिंदुस्थानला बद्ध करून टाकणाऱ्या बेड्याच आहेत कीं काय असा विचार मनांत डोकावून जातो.

हिंदुस्थानवर अधिकार चालविण्याची ब्रिटिशांची कल्पनाहि पोलिशी थाटाची होती. राज्ययंत्र सुरक्षित ठेवणें हेंच जसें कांहीं सरकारचें काम. बाकीच्या गोष्टींचा विचार इतरांनीं करावा. त्यांच्या खर्चाच्या बाबी म्हणजे लष्कर, पोलिस, मुलकी कारभार व कर्जावरील व्याज. नागरिकांच्या आर्थिक गरजांकडे लक्ष देण्याची काय जरूरी आहे? ब्रिटिश लोकांच्या हितासाठीं हिंदुस्थानच्या आर्थिक हिताचा बळी देण्यांत येई. कांहीं किरकोळ बाबी सोडल्या, तर लोकांच्या सांस्कृतिक व इतर गरजांकडे सर्वस्वीं दुर्लक्ष करण्यांत येत असे. मोफत असें सार्वत्रिक शिक्षण, सार्वजनिक आरोग्याची सुधारणा, गरीब व वेड्या व्यक्तींची निगा, आजारपण, वार्धक्य व बेकारी वगैरे आपत्तींपासून श्रमजीवि लोकांचा बचाव इत्यादि ज्या अनेक सार्वजनिक खर्चाच्या गोष्टी इतर देशांत दृष्टोत्पत्तीस येतात, तिकडे तर येथील सरकारची दृष्टिहि जावयाची नाही. सरकारची करवसुलीची पद्धति विपरीत स्वरूपाची असल्यामुळें असले लोकहिताचे रंगढंग करण्यास सरकारला सवड मिळणार कौटून ?

आपल्या राजकीय व आर्थिक वर्चस्वाची बळकटी ज्यायोगें वाढत जाईल, त्या गोष्टीकडे सरकारचें सारें लक्ष लागलेलें असतें हा ब्रिटिश राजवटीचा एक विशेष होय. बाकीच्या सर्व गोष्टी गौण समजल्या जातात. आपण अत्यंत बलिष्ठ असें मध्यवर्ति सरकार व कर्तव्यदक्ष असे पोलिसांचें दळ निर्माण केलें याबद्दल हवें तर सरकारनें आपणाला धन्य म्हणून घ्यावें. परंतु हिंदी लोकांना धन्यता वाटावी असें त्यांत काय आहे? एकता असणें हें उत्तम, पण सगळेच गुलामगिरीत असल्यामुळें प्राप्त झालेल्या एकतेबद्दल कोणाला क्वचित्तच अभिमान वाटे. सरकार भुरेराव असेल, तर त्याचें सामर्थ्य जनतेच्या मानगुटीवर दिलेल्या शिळेप्रमाणें होतें.

तें वाढलें कीं मानेवरचा बोजाहि वाढतो. अनेक दृष्टींनीं उपयुक्त असे पोलिस पुष्कळदां ज्या जनतेचें रक्षण त्यांनीं वस्तुतः करावें, तिच्यावरच उलटवण्यांत येतात. आधुनिक संस्कृतीची ग्रीक संस्कृतीशीं तुलना करतांना बट्रॉड रसेल यांनीं असें म्हटलें आहे कीं, “ आपल्या संस्कृतीहून वरचढ असा कोणता गुण ग्रीक संस्कृतींत असेल तर तो हा कीं, त्या वेळेचे पोलिस गबाळ असत व त्यामुळें अनेक सद्गुणी लोकांना पोलिसांच्या कृपेपासून सुरक्षित राहतां येत असे.” ब्रिटिशांच्या सत्तेमुळें, आम्हांला शांततेचा लाभ झाला आणि हिंदुस्थानला इतक्या दिवसांच्या त्रासानंतर शांतता मिळणें आवश्यकहि होतें. शांतता ही चीज अत्यंत बहुमोल व प्रगतीसाठीं अवश्य अशी आहे; पण कधीं कधीं तिच्यासाठीं फाजील किंमत मोजल्याचा मूर्खपणा पदरीं येत असतो. शांतता मिळते ती स्मशानशांतता ठरते आणि सुरक्षितपणा प्राप्त होतो तो सुद्धां पिंजऱ्यांतल्या पोपटाला मिळणारा सुरक्षितपणा ठरतो. केव्हां केव्हां आपली उन्नति करून घेण्यास नालायक ठरलेल्या लोकांचें धननैरास्य हेहि शांततेप्रमाणें भासतें. खऱ्या शांतीपासून होणाऱ्या समाधानाचा अथवा विश्रांतीचा लाभ जित राष्ट्रवार जेत्यांनीं लादलेल्या शांतीपासून होणें शक्य नाहीं. युद्ध हें महाभयंकर आहे, पण मानसशास्त्रज्ञ विल्यम जेम्स यांच्या मतें युद्धामुळें कांहीं गुणांचा प्रकर्षहि होत असतो. ते गुण म्हणजे निष्ठा, एकी, चिकाटी, शौर्य, सदसद्विवेक, कर्तृत्व, काटकसर, शारीरिक सामर्थ्य आणि धडाडी. समाजांत या गुणांचें सवर्धन करील असें युद्धाव्यतिरिक्त दुसरें कोणतें तरी नैतिक तत्त्व शोधून काढण्याचा जेम्स यांचा प्रयत्न चालू होता. अहिंसामय सत्याग्रहाची खबर त्यांच्या कानांनीं पोचली असती तर जेम्स यांना कदाचित् आपल्याला इष्ट तें तत्त्व सांपडलें म्हणून समाधान वाटलें असतें.

इतिहासांतील संभाव्यतेचा व “जर-तारी” प्रकरणांचा ऊहापोह करणें हा कालाचा केवळ अपव्यय आहे. विज्ञानसंपन्न व यंत्रसंपन्न अशा पाश्चात्य देशांशीं हिंदुस्थानचा संबंध आला ही निःसशय उत्तम गोष्ट झाली. विज्ञानावांचून हिंदुस्थानचा अधःपात थांबता ना. पण पाश्चात्य देशांशीं आमचा सबंध ज्या रीतीनें आला ती रीति फार कष्टप्रद ठरली हें खरें. तथापि आमच्या डोळ्यांवरची झांपड नाहींशी होण्यासाठीं असे जबरदस्त धक्के कदाचित् आवश्यकहि असतील. ह्या दृष्टीनें विचार केला, तर प्रॉटेस्टंट पंथाचें व्यक्तिनिष्ठ, व इतर पाश्चात्य लोकांपेक्षां बरेचसे भिन्न, असे इंग्रजच आमच्या नशिबीं आले हें बरें झालें असें म्हटलें पाहिजे. कारण एवढे जबरदस्त धक्के देणें इतरांना साधलें नसतें.

त्यांच्यामुळे आमच्यामध्ये जी राजकीय एकीची भावना निर्माण झाली ती इष्ट अशीच होती. परंतु ही एकीची भावना ब्रिटिशांनीं आणली नसती तरीहि हिंदी राष्ट्रवादाची वाढ झाल्यावांचून राहती ना. आणि राष्ट्रवादाच्या वाढीबरोबरच राजकीय एकीचीहि आवश्यकता भासू लागली असती. आज

अरबस्तानचे अनेक तुकडे झालेले दिसतात व प्रत्येकांतील राज्यपद्धतीहि भिन्नभिन्न आहे. असें असलें तरी एकीची इच्छा सर्व अरबस्तानांत प्रादुर्भूत होत असून पाश्चात्य साम्राज्यशाही राष्ट्रांनीं भोचकपणा केला नाहीं तर अरब लोक त्यांना इष्ट असलेली एकी घडवून आणतील ह्यांत तिळमात्र शका नको. तथापि हिंदुस्थानप्रमाणें अरबस्तानांतहि भेदवृत्तींना उत्तेजन देणें व अल्पसंख्याकांच्या प्रश्नांचीं पिलें राजकारणांत सोडून गोधळ माजवणें हें साम्राज्यशाही राष्ट्रांचें कर्तव्यच होऊन बसलें आहे.

साम्राज्यशाहीची प्रगति होत असतां हिंदुस्थानांतील राजकीय ऐक्याला आपोआप घाट येत गेला. तदनंतर ह्या ऐक्यभावाचा राष्ट्रवादाशीं संबंध जुळून येऊन परकीय सत्तेला धोका उत्पन्न झाल्याबरोबर येथेंहि भेदनीतीला कशी सुरुवात झाली व आमच्या प्रगतीच्या मार्गांत कसे अडथळे आणण्यांत येऊ लागले तें आपण पाहत आहोंतच.

ब्रिटिश लोक हिंदुस्थानांत आल्याला आज किती तरी काळ लोटला. आज पावणेदोनशें वर्षे ते सत्ता उपभोगीत आहेत. इतर जुलमी सरकारांप्रमाणें तेहि हिंदुस्थानांत हवे तसे नाचत होते. या देशाला आपल्या इच्छेनुरूप घाट देण्याची अगदीं उत्तमोत्तम संधि त्यांना प्राप्त झाली होती. ह्या काळांत इंग्लंड, युरोप, अमेरिका, जपान व सोव्हियट रशिया या देशांमध्ये इतका फेरबदल झाला कीं, त्याला तुलना नाहीं. हिंदुस्थानांतहि फार मोठा बदल झाला आहे. अठराव्या शतकानंतर आतांपर्यंतच्या काळांत आगगाड्या, कालवे, कारखाने, शाळा आणि विश्वविद्यालये, मोठमोठ्या सरकारी कचेऱ्या वगैरे गोष्टी आपल्या देशातहि दिसू लागल्या आहेत.

आणि इतक्या घडामोडी होऊन देखील हिंदुस्थानची स्थिति कोणत्या प्रकारची आहे? त्याचें अचाट सामर्थ्य पिंजऱ्यांत कोंडलेलें असून त्याला पुरा श्रासो-च्छत्रासद्धि टाकतां येत नाहीं. हजागे कोसावरून परकी लोक अंमल गाजवीत आहेत. जनतेच्या दारिद्र्याला तोड नाहीं. ते लोक अल्पायुषी बनले असून इतके दुर्बल झाले आहेत कीं, कोणताहि रोग आला कीं ते मुग्यांसारखे मरतात; शिक्षणाच्या नांवांनं गरगरीत पूज्य आहे. मोठमोठ्या टापूत औषधपाण्याची अथवा साफसफाईची सोय नांवालाहि नाहीं; मध्यम वर्गांत आणि जनतेंत अमर्याद बेकारी माजलेली आहे; आणि अशा गुलामगिरीत आम्हीं काळ कठीत आहो. स्वातंत्र्य, लोकसत्ता, समाजवाद, कम्युनिझम वगैरे गोष्टी म्हणजे व्यवहारशून्य ध्येयवाद्यांच्या, पुस्तकी पडितांच्या, आणि बदमाष लोकांच्या थापा आहेत, समस्त लोकांचें हित होतें कीं नाहीं तें प्रथम पाहिलें पाहिजे, वगैरे उपदेशाच्या गोष्टी आम्हांस ऐकवण्यांत येतात. खरोखरच ही अत्यंत महत्त्वाची कसोटी आहे व ती लावून पाहा म्हणजे आज हिंदुस्थानची स्थिति किती शोचनीय आहे तें उघड झाल्याशिवाय राहणार नाहीं. बेकारी व दुःख-निवारणाच्या मोठमोठ्या योजना इतर देशांत आंखण्यांत येत असल्याचें आपण

ऐकतो; पण आमच्या येथे असलेल्या लाखों बेकारांची व परमावधीच्या दुःखाची वाट काय ? गृहरचनेच्या योजनांच्या बातम्याहि आपल्या कार्नी येतात, पण आमच्या देशातील लाखों लोकांचीं घरे कोठे आहेत ? मातीच्या खुराब्यांचा आश्रय त्यांना मिळतो न मिळतो. इतर देश झपाट्यानें मार्ग आक्रमीत आहेत व आम्ही गोगलगायीच्या पावलांनें पुढे खुरडतो आहो हें दृश्य पाहून दुसऱ्या देशांचा हेवा आम्हांला कां न वाटावा ? केवळ बारा वर्षांच्या अल्पावधीत भगीरथ प्रयत्न करून रशियांनें निरक्षरता तणून काढली इतकेंच नव्हे, तर अद्ययावत् शिक्षणपद्धतीचा सर्वत्र फैलाव केला. केमाल अतातुर्काच्या नेतृत्वाखाली कालपर्यंत मागसलेले तुर्कस्तान वादळ्याच्या वेगानें शिक्षणप्रसार करीत चालले आहे. फॅसिस्ट इटलीनें आपल्या अमदानीच्या सुरुवातीलाच निरक्षरतेच्या तटावर धडाक्यानें हल्ला चढविला आहे. त्याच्या शिक्षण-मंत्र्यानें अशी घोषणा केली कीं, “ निरक्षतेवर सरळ समोरून मारा केला पाहिजे. निरक्षरतेच्या भयकर प्लेगानें आमचें राष्ट्र निपचित पडलें आहे, सडत चाललें आहे. समाजदेहांत तापलेल्या सड्या खुपसून त्या रोगाची बीजे जाळून टाकावयास हवीत.” शब्द कडक आहेत, दिवाणखान्यांतून शोभण्यासारखे नाहीत; पण ह्या विचारामागे कसला दांडगा उत्साह आणि किती दृढ विश्वास उभा आहे तें असल्या शब्दांवरून उत्तम प्रकारें समजून येते. आम्ही हिंदुस्थानचे लोक अधिक सभ्य आहोत; अधिक गुलगुलीत भाषा आम्ही बोलतो आणि आम्ही पावलें टाकतो तीं कशी अगदीं जपून. त्यामुळे कमिशनें व कमिठ्या यांच्या कामांतच आमची सर्व शक्ति खर्च होते.

करणे थोडे आणि मचमच फार अशी हिंदी लोकांची वृत्ति आहे म्हणून टीका करण्यांत येते. टीका योग्यच आहे. पण कमिशनें व कमिठ्या भरविण्याचा ब्रिटिशांचा दुर्दम्य हव्यास पाहिला कीं आम्हाला सुद्धां आश्चर्यानें तोंडांत बोट घालावेंसें वाटतें. ह्या कमिठ्या राबराबून एक भला लडू असा पांडित्यप्रदर्शक अहवाल प्रसिद्ध करतात. पण त्या अहवालाच्या बारशाबरोबरच सरकार त्याचें बारावें उरकून टाकतें ! त्यामुळे दुहेरी लाभ होतो. अहवाल वाचला कीं, प्रगतीच्या वाटेवर आपण बरीच मजल मारली असा भास होतो आणि अहवालानुरूप कांहींच कार्य व्हावयाचें नसल्यामुळे बसल्या जागेवरून उठण्याचा त्रासहि वांचतो; इकडे प्रतिष्ठेची भावना सुखावते आणि तिकडे वरिष्ठ वर्गांचा कुणगाहि बिनधोक राहतो. पुढें कसें करावें याविषयीचा विचार इतर देश करीत असतात, तर आमच्या देशांत आपण फार भरभर पुढें जाऊ ह्या भीतीनें अडसर, बांध, सांखळदड कोठें किती घालावे आणि बांधावे ह्यासवधींच्याच योजना सुरू असतात.

मोगल अमदानीविषयीं वर उद्धृत केलेल्या पार्लमेंटरी समितीच्या अहवालांत म्हटलें आहे कीं “ बादशाही वैभवावरून जनतेच्या दारिद्र्याचें अनुमान करण्यांत येत असे. ” हें विधान सत्यच आहे. पण तें आजच्या काळाला लागू पडणार नाही

काय ? नवी दिल्ली, व्हाइसरॉयची मिजास आणि प्रांताधिपतींचा बडेजाव ह्यांच्या-वरून काय बोध घ्यावा ? ह्या वैभवाची पार्श्वभूमि परमावधीच्या दारिद्र्याच्या काळ्याकुट्ट रंगांनीच रंगलेली आहे ना ? डोळ्यांत खुपेल इतका विरोध त्या दोहोंत आहे. भावनाशील माणसाला तो सहन कसा होतो कोण जाणें ? ह्या साम्राज्य-शाहीच्या भरजरी पडद्यामागें आधुनिक परिस्थितीमुळें अधिकाधिक भरडला जाणारा कनिष्ठ मध्यम वर्ग, त्याच्या मागें दारिद्र्याने गांजलेले कामकरी व त्यांच्यानंतर “ चिरकालीन रात्रीच्या अंधारांत ” वावरण्यासाठीं जन्मलेला शेतकरी अशा श्रेणी उभ्या आहेत.

“ मुखिं निष्फळता युगायुगांची
शिरावरी ओझीं शतकांची
घे जगताचे जूं मानेवर
आणि लावितो नजर भूमिवर.....

“ दिसते भोषण त्या दृश्यांतुन
किति शतकाचे कष्टी जीवन
सहन भयंकर करित वेदना
शोकमयी काळाचो घटना
दलित, पदच्युत, अन् लुटलेली
मानव जाती दिसते सगळी. ” *

ह्या सर्व दुःखदायक परिस्थितीची जबाबदारी त्रिटिशांवर रिचवण्यांत अर्थ नाही. ती आपणच पत्करली पाहिजे. आपल्या कमकुवतपणाच्या परिणामांचें खापर दुसऱ्याच्या मारपीं मारणें मनुष्याला शोभत नाही. हुकुमशाही सरकार आणि त्यांतून परकी. मग लोकांत लांगूलचालनाची वृत्तिच पैदा होणार व त्यांची दृष्टि संकुचितच राहणार. तरुणांना भूषणभूत असणाऱ्या धाडस, कल्पकता, तडफदार वृत्ति वर्गरे गुणांचा अशा शासनपद्धतींत नायनाटच व्हावयाचा. अशा राजवटींत बिनलाखी सेवावृत्ति कधीच प्रगट होत नाही. ज्यांच्यामध्ये सार्वजनिक वृत्तीचा अभाव असेल व स्वार्थ साधणें हेंच ज्यांचें जीवितसाफल्य होऊन बसलें असेल, अशा वेचक दार्यांनाच सरकार निवडून घेतें. हिंदुस्थानांत सरकारभोवतीं कोणत्या लायकीचे लोक गर्दी करित असतात तें आपण पाहतोच. त्यांपैकी कांहींजण बुद्धीचे तल्लख आणि मोठे कर्तृत्ववान् असे असतात. ते सरकारी अथवा निम सरकारी नोकरांत शिरतात ह्याचें कारण त्यांना दुसरीकडे वाव मिळणें शक्य होत नाही म्हणून. हलके हलके त्यांचें तेज मंद होत होत मोठया यंत्रांतील ते एक भाग बनून जातात. सार्वजनिक सेवेविषयी नोकरवर्गाला दुर्दम्य उत्साह वाटणें कोणत्याहि परकीय राजवटींत शक्य होणार नाही.

* अमेरिकन कवि मार्कह्याम् यांच्या कवितेंतील उतारा.

वरिष्ठ नोकरवर्ग सोडून दिला तर खालच्या बारीकसारीक अधिकाऱ्यांमध्ये बाखाणण्यासारखा कोणताहि गुण नाही. वरिष्ठांची थुंकी झेलून कनिष्ठांना लथ मारण्याची संवय त्यांना लागलेली असते. हा दोष त्यांचा नव्हे, पडतीचा आहे. अशा परिस्थितीत लाळघोटेपणाला व वशिलेबाजीला उक्त आला तर त्यांत नवल कसलें ? नोकरीवर असतांना कोणताहि ध्येयवाद त्यांच्या अन्तःकरणांत वसत नसतो. बेकारी व बेकारीमुळें ओढवणारी उपासमार यांचें भीषण चित्र मात्र त्यांच्या डोळ्यांसमोर सदैव नाचत असतें. तेव्हां आहे ती नोकरी घट्ट पकडून ठेवावयाची आणि आपल्या सम्यासोयऱ्यांची वर्णी लावावयाची एवढीच एक काळजी ते वाहतात. हेर आणि चहाडखोर हे नेहमी पाठीशी उभे असल्यावर जनतेत सद्गुणांची वाढ होईल अशी अपेक्षाच करावयाला नको.

अलीकडे होणाऱ्या घटनांमुळें तर सवेदनाक्षम आणि सार्वजनिक कार्याविषयी कळकळ असणाऱ्या व्यक्तींना सरकारी नोकरी पत्करणें अधिकच अवघड वाटूं लागलें आहे. आधीं सरकारला असे लोक नकोच असतात व आर्थिक अडचणीमुळें निरुपाय झाल्याशिवाय तेहि सरकारशीं फारशी लगट करावयास जात नाहींत.

परंतु साम्राज्याचें जूं खरेखुरें कोणी वाहत असेल तर तें गोरु आदमी वाहतो, काळ्य आदमी नव्हे ही गोष्ट जगप्रसिद्ध आहे. खास साम्राज्यासाठीं म्हणून अनेक नोकऱ्या आहेत व त्यांतील नोकरांच्या खास हक्कांचें संरक्षण व्हावें म्हणून त्यांच्या-भोंवतीं जरूर तीं कुपणेंहि घातलेलीं असून तीं सर्व हिंदुस्थानच्या हितासाठीं आहेत असेंहि वर सांगण्यांत येतें. हिंदुस्थानचें हित अशा प्रकारें ह्या सनदी नोकरांच्या हिताशीं इतकें एकरूप झालेलें पाहून मोठें आश्चर्य वाटतें. सनदी नोकरांचा एकादा हक्क जर काहून घेतला, तर राज्यकारभार बिनसेल, अंदाधुंदी माजेल असा बाळ आम्हांला दाखवण्यांत येत असतो. हिंदी मेडिकल खात्याच्या राखीव कुरणांतील काहीं जागा कमी केल्या तर “ हिंदुस्थानचें आरोग्य विघडेल ” अशी हाकाटी करण्यांत येते आणि सैन्यांतील गोरे लोक कमी केले तर सर्व तऱ्हेच्या भयंकर संकटांची दाराशीं ही गर्दी होईल असा धाकहि घालण्यांत येतो.

सर्व वरिष्ठ अधिकारी एकदम चालते झाले आणि निरनिराळ्या खात्यांचा कारभार पाहण्याचें सर्वच काम खालच्या नोकरांवर पडलें, तर थोडासा गोंधळ माजेल ही गोष्ट खरी. पण राज्यकारभारपद्धति सदोष आहे हें त्याचें कारण आहे. खालच्या जागांवर उत्तम लायकीचीं माणसें नेमीत नाहींत व त्यांना जबाबदारीचीं कामें करण्याची संधिहि देण्यांत येत नाहीं. हिंदुस्थानांत लायक माणसें भरपूर प्रमाणांत आहेत व योग्य दिशेनें प्रयत्न केला तर थोड्याच अवधींत तीं मिळू शकतील याविषयी मला शंका वाटत नाहीं. पण तो प्रयत्न घडून येण्यासाठीं निराळेंच शासनयंत्र प्रस्थापित केलें पाहिजे.

पण सध्या परिस्थिति अशी आहे कीं कोणत्याहि प्रकारची राज्यघटना आम्हांला

देण्यांत आली तरी सनदी नोकऱ्यांची तटबंदी तशीच राहणार व सरकारी मंदिरांतल्या दिव्य मूर्ती सुरक्षित राहाव्यात व अमंगल लोकांचा शिरकाव आंत होऊं नये म्हणून हे सनदी द्वारपाल तेंथें रखवाली करीत राहणार. आमचें मनोमालिन्य आम्ही जसजसें नष्ट करूं तसतशीं त्या मदिराचीं द्वारें उघडण्यांत येऊन केव्हां तरी कुतूहलानें व आदरानें भरलेल्या आमच्या डोळ्यांचें पारणें फिटण्याचाहिं सभव आहे.

साम्राज्यशाहीच्या सर्व नोकऱ्यांत इंडियन सिव्हिल सर्व्हिसचें स्थान श्रेष्ठ आहे. हिंदुस्थानच्या राज्यकारभारांतलीं गुणांचें अथवा दोषांचें सर्व श्रेय त्यांना दिलें पाहिजे. ह्या नोकरीचें गुणवर्णन अनेक वेळां आमच्यासमोर करण्यांत येत असतें. हिंदुस्थानांत त्यांना प्राप्त झालेलें अपूर्व स्थान व त्याबरोबरच प्राप्त होणारी अप्रतिहत सत्ता, आणि त्यांच्यावर होणारा स्तुतीचा वर्षाव, ह्या सर्व गोष्टी एकत्र जमल्यावर कोणत्याहि व्यक्तीचें अथवा गटाचें मन ताळ्यावर राहणें कठीणच होणार. ह्या नोकरींतलीं लोकाबद्दल माझ्या मनांत कितीहि आदर असला, तरी शेख महंमदी विचारांचे वेड त्यांच्या डोक्यांत असतें असें म्हटल्याशिवाय राहवत नाहीं.

इ. सि. सर्व्हिसमध्ये जे चांगले गुण आहेत ते नाकारण्यांत कांहीं हशील नाहीं. पण त्यांचें इतकें अवास्तव थोटांड माजवण्यांत येत असतें कीं ह्या थोटांडाची दहीहंडी एक वेळ फोडणें आवश्यक होऊन बसले आहे. वरिष्ठ वर्गाना उद्देशून अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व्हेव्लेन हा “ठेवलेले वर्ग” असे शब्द योजित असतो. इ. सि. सर्व्हिसलाहि “ठेवलेली सर्व्हिस” असें यथार्थतेने म्हणता येईल; कारण “ती ठेवणे” म्हणजे फार खर्चाची होऊन बसली आहे.

ब्रिटिश मंत्रिमंडळांतली एक माजी मजूर मंत्री मेजर ग्रॅहॅम पोल हे हिंदुस्थान-विषयक प्रश्नांत फार बारीक लक्ष घालीत असतात कांहीं दिवसांपूर्वी “मॉडर्न रिव्यू” मध्ये लिहिलेल्या लेखांत “इ. सि. सर्व्हिसच्या लायकी आणि कर्तबगारीबद्दल कोणाचाहिं मतभेद नाही,” असें एक विधान त्यांनीं केले आहे. इंग्लंडांत अशाच प्रकारचीं विधानें करण्यांत येतात व त्यांच्यावर लोक विश्वासहि ठेवतात, तेव्हां त्यांचा विचार करावयास हवा. अशा तऱ्हेचीं ठाम आणि अस्तित्वाचीं विधानें करण्यांत नेहमींच धोका असतो. कारण तीं सहज खोटीं पाडतां येतात. इ. सि. सर्व्हिसविषयीं दुमत नाहीं ही ग्रॅहॅम पोल यांची समजूत सर्वस्वी चुकीची आहे; कारण अनेक वर्षांपूर्वी कॅ. गो. कृ. गोखले यांनींच तिच्यावर सणसणीत कोरडे ओढलेले आदळतील आणि काँग्रेसमधील व काँग्रेसबाहेरचा सर्वसामान्य हिंदी माणूस पोल यांच्या विधानाला विरोधच करील. तथापि ह्या प्रश्नाकडे पाहण्याचे दोन दृष्टिकोण असल्यामुळे दोन्हीहि बाजूंच्या म्हणण्यांत तथ्यांश आहे. लायकी व कर्तबगारी आहे, पण ती कोणत्या कामांत? हिंदुस्थानांत ब्रिटिश साम्राज्याचीं पाळेंमुळें खोलवर घुसावीं आणि द्रव्यशोषण अखंड चालू राहावें यासाठीं जें कांहीं करावयाचें तें करतांना इ. सि. सर्व्हिसनें उत्तम लायकी व कर्तबगारी दाखवली यांत शंका नाही.

परंतु हिंदी जनतेचें कल्याण ही जर कसोटो ठरवली, तर सर्व्हिस अगदीं अपेशी ठरली आहे असेंच कबूल करावें लागेल. ज्या लोकांची सेवा करण्यासाठीं सिव्हिल सर्व्हिसची स्थापना झाली व ज्यांनीं दिलेल्या करामुळें सर्व्हिसचे हुरतऱ्हेचे तनखे चाढू राहतात, त्या लोकांची राहणी व उत्पन्न आणि सर्व्हिसमधील लोकांची राहणी व उत्पन्न यांची तुलना केली म्हणजे तर सर्व्हिसची अपात्रता अधिकच स्पष्ट दिसू लागते.

गुणांच्या दृष्टीनें सामान्यच पण कामाचा एक विशिष्ट दर्जा सर्व्हिसनें सभाळ्या आहे आणि क्वचित् प्रसर्गी असामान्य कर्तबगारीच्या व्यक्तीहि सर्व्हिस-मधून तयार झालेल्या आहेत ह्यांत शका नाही. आणि याहून अधिक फलनिष्पत्ति सर्व्हिसपासून होईल अशी अपेक्षा धरणेंहि योग्य होणार नाही. तिनें विशिष्ट दर्जा कायम राखला खरा, पण ठराविक सांच्याहून निराळी वृत्ति कोठे दिसली कीं ती बिलकुल पसत पडेनाशी झाली, आणि दैनंदिन कामाच्या घाण्यांत वैयक्तिक बुद्धीच्या देणग्यांचा भुगा होऊन गेला. शिवाय आपण सर्वाहून निराळे दिसू ह्या भीतीनें नोकरहि आपापलीं वैशिष्ट्यें दडवून ठेवीत. अभिजात तळमळीचे, सेवाप्रवण असे लोक नोकरीवर होते, पण प्रथम साम्राज्याची चाकरी करावी तेव्हां हिंदुस्थानचा विचार. सर्व्हिसमधील लोक सख्येने थोडे, आणि भोवतीं परकी आणि विरोधी लोकांचा गराडा, अशा परिस्थितींत आपल्या जातीची व पदवीची प्रतिष्ठा कायम ठेवण्यासाठीं एकजुट करून एक विशिष्ट दर्जा सभाळून राहणें आवश्यकच होतें. मनसोक्त सत्ता हातीं आल्यामुळें त्यांना टीका सहन होईना. बेजबाबदार सत्ताध्यांच्यांचे दुर्गुण त्यांच्याहि अर्गी सचरूं लागले. त्यांची बुद्धि स्वयंसतुष्ट आणि स्वयंपूर्ण, सकुचित आणि स्थितिप्रिय, बदलत्या जगांत दगडासारखी अचल आणि प्रगतीशीर्षी सर्वस्वी विसवादी अशी बनली. त्यांच्याहून अधिक कर्तबगार व अधिक तळख विचारांच्या व्यक्ती पुढें येऊन त्यांनीं हिंदुस्थानचा प्रश्न हातीं घेतल्याबरोबर यांचे पित्त भडकलें, आणि त्यांना दडपून टाकण्याचा व त्यांच्या मार्गांत कांटे पसरण्याचा उद्योग त्यांनीं सुरू केला. महायुद्ध उलटल्यावर जेव्हां झपाट्यानें फेरबदल होऊ लागले, तेव्हां तर पायाखालची जमीन गरगर फिरत आहे असे वाटून त्यांना तोल सांवरेंनासा झाला. असले आणीबाणीचे व अभूतपूर्व प्रसंग आले असतां काय करावें तें त्यांच्या पोथ्यांतून लिहिलेले नव्हते. बेजबाबदारपणें अधिकार गाजवण्याची सवड मिळत गेल्यामुळें ते स्वैर बनले होते. त्यांचा गट म्हणून विचार केला तर त्यांच्या हातीं अनियंत्रित अधिकार होते. पार्लमेंटचें नियंत्रण काय, नांवाला मात्र मान्य करावें लागे तेवढेच. लॉर्ड अँकटन यानें म्हणून ठेवलें आहे कीं “सत्ता आली कीं अधोगति होते, आणि अमर्याद सत्ता असली कीं अधोगतीलाहि मर्यादा राहत नाही.”

ह्या सर्व्हिसमधील लोक एकंदरीनें विश्वासू व आपलें रोजचें ठराविक काम बरेचसें सुव्यवस्थितपणें पार पाडणारे असे आहेत. परंतु त्यांना शिक्षणच अशा तऱ्हेचें मिळालेलें असतें कीं पूर्वी कधीं न देखलेला प्रसंग पुढें उभा राहिला कीं ते

गडबडून जातात; अर्थात् आत्मविश्वास, धोपटमार्गीपणा व एकजूट यांच्या बळवर ते कशी तरी वेळ निभावून नेतात इतकेंच. मेसेंपोटेमियामधील सांवळागोधळ उघडकीला आल्यामुळे हिंदुस्थान सरकारची नालायकी आणि ठोबेपणा जगजाहीर झाला आहे. परंतु प्रत्येक वेळीं गोष्टी उघडकीला येतात असें नाही. कायदेभंगाच्या वेळची सरकारची वृत्ति नाकाडोळ्यांच्या वैदूप्रमाणेंच होती. कुत्र्याप्रमाणें लोकांना गोळ्या घातल्या अथवा त्यांचीं टाळकीं सडकलीं म्हणजे कांहीं काळ विरोध नाहीसा होत असला, तरी त्यामुळे मूलभूत प्रश्न निकालांत न निघतां जी प्रतिष्ठा रक्षण करण्यासाठीं ही बडवेगिरी करण्यांत आलेली असते, तिचा मात्र बोजवारा उडतो. चढाऊ राष्ट्रीय चळवळीला तोंड देण्यासाठीं सरकारनें अत्याचाराचा उपयोग केला यांत नवल नाही. जगांतील प्रत्येक साम्राज्यशाहीचा डोलारा हिंसेवरच उभारलेला आहे आणि विरोध शमन करण्याचा एकच मार्ग त्यांना शिकवण्यांत आलेला आहे. तो म्हणजे हिंसा. तेव्हां हिंसा करणें क्रमप्राप्तच ठरलें, परंतु आत्यंतिक व अनावश्यक असे जे अत्याचार सरकारकडून घडले, त्यांवरून परिस्थितीचें बरोबर आकलन त्यांना झालें नव्हतें, आणि त्यांच्या ठिकाणचा संयम नष्ट झाला होता असेंच सिद्ध होतें. अतःकरणांतील खोल खोल ठिकाणीं दडून राहिलेले दोष सकटसमर्थी नेमके उघडकीस येत असतात. सत्याग्रह हें अशा प्रकारचें सकट होतें. त्या रसायनांत बुचकळून पाहिल्यावर काँग्रेसकडील काय किंवा सरकारकडील काय फारच थोडे लोक बावनकशी असल्याचें आढळून आलें असेल. अव्वल दर्जाचीं फारच थोडीं माणसें दुनियेंत असतात हें संकटाच्या वेळीं लक्षांत येतें, असें लॉर्ड जार्ज यांनीं म्हटलें आहे. ते पुढें म्हणतात कीं बाकीच्या खुर्चाची अशा वेळीं गणती करण्याचेंहि कारण उरत नाही. फक्त अत्युच्च शिखरें तेवढींच पाण्याच्या वर दिसत राहतील एवढा प्रचंड पूर आला म्हणजे एरवींच्या काळांत फार उंच वाटणारीं टेकाडें कोठच्या कोठें गडप होतात, त्याचा पत्ताहि लागत नाही.

इ. सि. सविहसच्या लोकांना मिळालेले शिक्षण व्हिक्टोरिया राणीच्या काळला साजेसें असलें, तरी आधुनिक जगाशीं तें विसंगत असें आहे. ते लोक तज्ज्ञाताएवढ्या संकुचित जगांत वावरत असतात. त्यांच्या जगाचें नांव अँग्लो-इंडियन जग. धड इंग्रजीहि नाही व धड हिंदुस्थानीहि नाही अशी त्यांची घेडगुजरी अवस्था आहे. सद्यःकालीन समाजांतील घडामोडींचा अन्वय त्यांना लावतां येत नाही. हिंदी जनतेचे आपण निधिधारक व पालक आहों असा भाव ते आणीत असले, तरी जनतेची पुसट अशी देखील ओळख त्यांना नसते. मग नवीन आक्रमणशील मध्यमवर्गाबिहल तर पुसावयासच नको. त्यांच्याभोवतीं गोंडा घोळणाऱ्या लोकांवरून ते हिंदी जनतेची परीक्षा करतात आणि जे त्यांची हांजी हांजी करणार नाहीत, त्यांना चळवळे व बदमाश लोक म्हणून नांवें ठेवतात. महायुद्धानंतर जगभर सुरू असलेल्या स्थित्वांतरांची व विशेषतः आर्थिक जगांतील फेरबदलांची त्यांना असलेली माहिती अभाष-

रूपी असून जुन्या चाकोऱ्यांतून त्यांचे पाय असे गच्च हतून बसले आहेत की तेथून बाहेर पडून नव्या जगात वेऊन मिसळणें त्यांच्या शक्तीबाहेरचें काम आहे. थोडक्यांत म्हणजे हल्लींच्या जगाशी पूर्णपणें विसगत असा हा सनदी नोकरांचा वर्ग आहे.

तथापि ब्रिटिश साम्राज्य असेतोपर्यंत हा वर्ग आहे तसाच राहणार. हिंदु-स्थानांतील ब्रिटिश सरकार हें एकाद्या किडक्या पण पक्क्या दांताप्रमाणे झालें आहे. यातना तर होतात, पण सहजासहजी तो उपटून तर काढतां येत नाही. तो दांत उपटून काढीपर्यंत अथवा आपोआप गळून पडेपर्यंत दुःख कायम राहणार, किंबहुना तें वाढत जाणार हें निश्चित.

इं. सि. स. मध्ये उत्कृष्ट असे इग्रज व हिंदी लोक नाहीत असें नव्हे; पण सध्याची परिस्थिति कायम आहे तोपर्यंत हिंदी जनतेला अहितकारक अशा कार्यांतच त्यांची कर्तबगारी खर्च होत राहणार. ह्या परिस्थितीचा प्रभाव कांहीं हिंदी नोकरांवर इतका पडतो कीं 'खुद्द राजाहून अधिक राजनिष्ठ' अशा प्रकारची त्यांची मनोवृत्ति बनलेली आढळते. एका हिंदी सनदी नोकराशीं माझी गांठ पडली. स्वतःला तो फार श्रेष्ठ समजत असे. या बाबतीत माझा त्याच्याशीं मतभेद होता ही दुर्दैवाची गोष्ट आहे. सनदी नोकरांचे अनेक गुण त्याने मला वर्णन करून सांगितले आणि ब्रिटिश साम्राज्याच्या समर्थनपर असा एक बिनतोड युक्तिवादाचा मुद्दा मांडून त्यानें आपले भाषण आटोपतें घेतलें. त्याचा मुद्दा असा कीं रोमन लोकांच्या अथवा चेंगीझखान व तैमूरलग यांच्या साम्राज्याहून तरी ब्रिटिश साम्राज्य चांगलें आहे की नाही ?

आपण आपलीं कामें अत्यंत चोख रीतीनें बजावीत असल्यामुळें तऱ्हेतऱ्हेच्या अधिकारांसाठीं भाडण्याचा आपणाला हक्कच आहे अशी सनदी नोकरांची समजूत झालेली दिसते. हिंदुस्थान दरिद्री असला, तर हिंदुस्थानांतील सामाजिक पद्धति व बनिये लोक त्याला जबाबदार आहेत, आणि विशेषतः हिंदुस्थानची लोकसंख्या ह्या दारिद्र्याला कारण आहे असे ते म्हणतात. परंतु हिंदुस्थानांतील सर्व बनियांचा ज्याला दादा म्हणतां येईल असें जें ब्रिटिश सरकार त्याच्याकडे मात्र ह्या लोकांचें लक्ष पोचत नाही. हिंदुस्थानच्या दारिद्र्याला कारणीभूत झालेल्या लोकसंख्येची वासलात ते कशी काय लावणार आहेत कोणास ठाऊक ? कारण दुष्काळ, सांथीचे रोग व भयकर असें मृत्यूचें प्रमाण इतक्या गोष्टींचें भरपूर साहाय्य त्यांना लाभत असूनहि येथील भरमसाट लोकसंख्या हटल्याचें प्रत्ययाला येत नाही. त्यावर सततिनियमन करावें असें सुचविण्यांत येतें. सततिनियमनाच्या पद्धतीचा व तत्संबंधी ज्ञानाचा प्रसार करावा या गोष्टीला माझी अनुमति आहे. परंतु ही पद्धति अंमलांत आणावयाची तर जनतेच्या राहणीचें मान बरेंचसें वाढलें पाहिजे, प्राथमिक शिक्षणाचा प्रसार व्हावयास पाहिजे व सर्व देशभर संततिनियमनाची माहिती करून देणारीं केंद्रे उघडावयास पाहिजेत. सध्याच्या परिस्थितीत संततिनियमनाचा

अवलंब करणें जनतेला शक्य नाही. मध्यम वर्गाचा त्या पद्धतीपासून फायदा होईल व माझ्या समजुतीप्रमाणें ह्या पद्धतीचा प्रचार मध्यमवर्गांत हल्लीं वाढत्या प्रमाणांत होतहि आहे.

तथापि लोकसंख्येच्या प्रश्नाचा अधिक बारकाईनें विचार करणें इष्ट आहे. आज सर्व जगांत जो प्रश्न उपस्थित झालेला आहे तो अन्नाच्या अथवा इतर आवश्यक वस्तूंच्या टंचाईसंबंधीं नसून आवश्यक असणाऱ्या गोष्टी विकत घेण्याचें सामर्थ्य गरजू जनतेंत कसें उत्पन्न करावें यासंबंधींचा आहे. केवळ हिंदुस्थानचाच विचार केला तरी येथेहि अन्नाची कमतरता नाही. लोकसंख्येच्या वाढीबरोबर पिकांचीहि वाढ होत आलेली आहे व ती पुढेहि होत राहिल. गेलें एक दशक सोडून दिलें तर हिंदुस्थानच्या लोकसंख्येच्या वाढीचें प्रमाण बहुतेक पाश्चात्य देशांतील प्रमाणाहून कमीच असल्याचें आढळून येतें. अनेक घटना घडून येत असल्यामुळे पाश्चात्य देशांतील लोकसंख्येची वाढ कमी प्रमाणांत होण्याचा अथवा अजिबात बंद होण्याचाहि सभव आहे, व तसें झाल्यावर भविष्यकार्ळीं ते देश व हिंदुस्थान यांच्यामध्ये फार मोठा फरक पडत जाईल. परंतु लवकरच हिंदुस्थानांतहि लोकसंख्येच्या वाढीला आळा बसेल अशीं चिन्हें दिसूं लागलीं आहेत.

जेव्हां केव्हां हिंदुस्थान स्वतंत्र होईल व आपल्या पसंतीप्रमाणें तो आपला नवा ससार थाटूं लागेल, तेव्हां हिंदुस्थानांतील उत्तमोत्तम स्त्री-पुरुषांचें साहाय्य त्या कामीं मिळणे फारच आवश्यक आहे. उत्तम माणसें नेहमींच दुर्मिळ असतात आणि ब्रिटिशांच्या अमदानींत काम करण्याची संधि दुर्लभ झाल्यामुळे हिंदुस्थानांत तर अशा लोकांची चणचण विशेषच जाणवणार. तेव्हां ज्या ग्यात्यांतून खास यांत्रिक व शास्त्रीय ज्ञानाची आवश्यकता आहे, तेथें परकीयांची मदत घेतल्यावांचून आम्हांला गत्यतर नाही. सध्या इं. सि. सर्व्हिसमध्ये अथवा दुसऱ्या कोणत्याहि सनदी नोकरी-मध्ये काम करणाऱ्या बऱ्याचशा माणसांचा नवीन राजवटींत फार उपयोग होईल व त्यांना मोठ्या आनंदानें कामावरहि घेण्यांत येईल ह्यांत शंका नाही. परंतु सध्या अधिकारी वर्गांत दिसून येणारी मनोवृत्ति कायम राहिली, तर मात्र राज्यकारभाराची नवी घडी बसविणें शक्य होणार नाही. सध्याची हुकुमशाही वृत्ति ही स्वातंत्र्याची वैरी असून ती स्वातंत्र्याचा तरी नायनाट करील किंवा ती स्वतः तरी नष्ट होईल. फॅसिस्ट पद्धतीच्या राज्यव्यवस्थेंत मात्र तिचा सुंदर जन्म बसेल. असे असल्याकारणानें नव्या शासनसंस्थेच्या बांधकामास सुरुवात करतांना आरंभीं इं. सि. सर्व्हिस वर्गें सारख्या नोकरांचें आपणाला समूळ उच्चाटन करावें लागेल असें मला वाटतें. अर्थात् लायक व तत्पर अशा व्यक्तींना नव्या समाजांत स्थान मिळेल ह्यांत शंका नाही. पण नव्या अटी त्यांनीं मान्य केल्या तरच तें घडणार. सध्याचे भरमसाट पगार व भरमसाट भत्ते मिळत राहतील अशी आशा देखील करावयास नको. लहू पगार मिळतो म्हणून नव्हे, तर काम करण्यांत आनंद व वैभव आहे असें मानून उत्साहानें, दक्षतेनें,

य जळजळीत श्रद्धेने काम करण्यास पुढे येतील त्यांचीच नेमणूक व्हावयास पाहिजे. नव्या राजवटीत स्वार्थदृष्टि शक्य तितकी कमी करण्याचे प्रयत्न व्हावयास हवेत. परकाय तज्ज्ञांच्या साहाय्याची जरी बरीचशा गरज लागली, तरी मुलकी कामकाज पाहण्याकरिता बाहेरून फारच थोडे लोक आणावे लागतील कारण मुलकी कारभारासाठी लायक अशा लोकांची वाण हिंदुस्थानांत भसण्याचे मुळीच कारण नाही.

हिंदुस्थानच्या कारभाराच्या बाबतीत प्रागतिकांनी ब्रिटिश विचारसरणीचा स्वीकार केला आहे हे मी मागे सांगितलेच. सनदी नोकऱ्यांचे हिंदीकरण करण्यांत यावे एवढीच त्याची मागणी आहे शासनसंस्था व सनदी नोकऱ्या यांचे स्वरूप व मनोवृत्ति आमूलाग्र बदलली पाहिजे असा त्याचा आग्रह नाही. ह्या बाबतीत प्रागतिकांचे म्हणणे केव्हाहि मान्य करून चालणार नाही. कारण ब्रिटिश सैन्य व ब्रिटिश सनदी नोकर येथून निघून गेले म्हणून तेवढ्याने हिंदी स्वातंत्र्याचा प्रश्न सुटणार नसून ज्या हुकुमशाही वृत्तीतून सनदी नोकऱ्यांचा उगम झाला, ती हुकुमशाही वृत्ति नष्ट करून सनदी नोकरांना मिळणारे पगार व अधिकारी यांची छाटाछाट करणे हिंदी स्वातंत्र्याच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे.

सरक्षक खात्याची मिजास तर पुसावयासच नको त्या खात्यावर आम्ही टीका करतां कामा नये, त्याच्या कारभाराविषयी चक्रार व्र काढता कामा नये. कारण अशा बाबतीत बोलण्याचा आम्हांला अधिकार काय? त्या खात्याला ओझ्यावारी पैसे बिनतक्रार यावे एवढेच आमचे काम. १९३८ सप्टेंबरमध्ये वरिष्ठ कायदे-मंडळात भाषण करीत असतां हिंदुस्थानचे सरसेनापति सर फिलिफ चेटपुड यांनी आपल्या तिथ्यत लष्करी भाषेत हिंदुस्थानातील राजकारणा लोकांना एक चपराक लगावली व तुम्हा तुमचे सभाळ, माझ्या कामांत हवळहवळ करण्याचे तुम्हांला कारण नाही असेहि त्यांनी बजावून सांगितले. कोणत्या तरी ठरावावर उपमूचना मांडणाऱ्या एका गृहस्थांना उद्देशून ते म्हणाले की “आपले साम्राज्य तलवारीच्या जोरावर भिळवणाऱ्या व तलवारीच्या जोरावरच त्यांचे सरक्षण करणाऱ्या रणधीर व रणनिपुण ब्रिटिश लोकांना खुर्चीवर पडल्या पडल्या टीका करून आपण नवे ज्ञानामृत पाजू अशी उमेद उपसूचना मांडणारे नामदार व त्यांचे मित्र बाळगतात की काय?” अशाच प्रकारची आणखीहि काही अमोलिक मुक्ताफळे सेनापति-साहेबांनी उधळली.

सरसेनापतींबरोबर लष्करी प्रश्नाच्या बाबतीत अनभ्यस्त माणसाने वाद-विवाद करावा हा उर्मटपणा आहे यांत शका नाही. तरी पण ह्या प्रश्नाच्या बाबतीत चारदोन विचार प्रदर्शित करण्यास कांही हरकत नसावी साम्राज्याचे रक्षण तलवारीने करणारे जेते व ती तलवार ज्यांच्या शिरावर तळपते आहे ते जित लोक

यांच्यामध्ये हितविरोध असा मुळीं नसेलच असें नाही. हिंदी सैन्याचा उपयोग दोन्ही प्रकारें म्हणजे ब्रिटिश साम्राज्याच्या हितासाठीं अथवा हिंदुस्थानच्या हितासाठीं करतां येणे शक्य आहे. आणि ते हितसंबंध परस्परभिन्न किंवाहुना परस्परविरोधी सुद्धां नसतील कशावरून ' शिवाय महायुद्धातील अनुभवानंतर अशी परिस्थिति निर्माण झाली आहे की आमच्या कामांत टक्काटक्क करून नका ही सेनानायकांची दरजावणी कितपत समर्थताय तरल त्यामुळे राजकारणी लोकांना शका वाटावी. महायुद्धाच्या कालात सर्व सेनानायकांना जवळ जवळ अनिर्भव सत्ता मिळालेली होती. तिचा उपयोग फ्रेंच, जर्मन, ऑस्ट्रियन, उटालियन, रशियन वगैरे हरएक राष्ट्रांच्या सैन्याचा तरकक प्रकारें चुथडा करून दाम्बवध्याकडे त्या बहादुरांनी कसा केला ते इतिहासच बोलता आहे. कॅप्टन लिटेल हार्ट नांवाच्या वृध्दर युद्धेतिहासज्ञानें लिहून ठेवले आहे की "महायुद्ध चालू असतां एकदा तर असा अनयस्थाप्रसंग ओढवला की, एकीकडे ब्रिटिश फौज शत्रुगीं लढत होती, तर दुसरीकडे ब्रिटिश सेनापति आपणातच प्रज्वल घेते ' राष्ट्र संकटाच्या भोवत्यात सापडले आहे अशा जाणीवेमुळे त्यांच्या विचारात अथवा प्रयत्नात एकजूट झाललां दिभून आलां नाहीं. थोर लोक सामान्य जनान काही निराळ्या राधावे बनवलेले असतात ही मूर्तिपूजकांची प्रथा महायुद्धासुळे लयाला गेली आहे. "

राजकारण-कौविदाचे मेहुंसणि लंडन जाऊ यानीं आपल्या ' युद्धाच्या आठवणी ' या ग्रथात महायुद्धकाळातील सेनानींच्या व दर्यासारगाच्या घोटचुकाचे भयकर वर्णन केलेले आहे आपल्या घोटचुकासुळे त्यांनी लक्षावधि लोकांच्या आहुति मृत्युकुशात टाकल्या दोस्त राष्ट्रांनी युद्ध जिंकले खरे. पण त्याला शत्रुपक्षाच्या कल्पनातीत नृनाच वस्त्राच अशीं कारणाभूत झाल्या लॉर्ड जलिकॉन्त्या टाळक्यांत टोकून टोकून कल्पना घुसडण्यासाठीं आपणाला किती जालीम उपाय योजाव लागले त्याचे स्पष्टीकरण लंडन जॉर्जनें करून ठेवले आहे. फ्रेंच सेनापति मार्शल जॉफ्रे यांच्यासंबंधीं ते म्हणतात की मनांत धीर उत्पन्न करणारी निश्चयी मुद्रा हाच त्यांचा सर्वांत मोठा गुण. " संकटग्रस्त लोक माहजिकच अशा माणसाकडे धाव घेतात त्या बिचाऱ्या भोळ्या जीवांना वाटते की युद्धीचे स्थान डोक्यात नमून माणसाच्या हनुवटींतच आहे "

तथापि लंडन जॉर्जच्या टीकेची मुख्य शिस्त इंग्लंडचा सर सेनापति फील्ड-मार्शल हेग याच्यावरच असल्याचे दिसून येईल. लॉर्ड हेगचा स्वभाव विलक्षण आढ्यते-खोर व हेकट असल्याकारणाने अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी तो खुद्द ब्रिटिश प्रधान-मंडळापासून दडवून ठेवीत असे. अपयश जवडा वासून पुढें उभें असतांहि केवळ हठीपणामुळे कित्येक महिनंपर्यंत त्याने आपली चढाई पॅसेडेल आणि कांब्राईच्या दल-दलींतून सुसुद्ध ठेवली आणि ता कोठपर्यंत ? तर सतरा हजार अब्ज सैन्याधिकारी मृत्युमुखी पडून करोड असे चार लाख ब्रिटिश सैनिक गारद होईपर्यंत ! " अज्ञात

वीरांचें ” यशोगान आतां चालू आहे हें ठीकच आहे. ते जिवत होते, नेव्हां मात्र त्यांचे रक्त पाण्याच्या मोलानें सांडत होतें आणि हाल कुत्रा खात नव्हता.

इतर लोकांप्रमाणे राजकारणी पुरुषहि चुका करतात. परंतु लोकशार्हीतील राजकारणी पुरुषांना लोकांचें धोरण आणि प्रसंगांचे वळण पाहून वेत आंखावे लागतात व ते बहुधा आपल्या चुका लक्षांत घेऊन त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्नहि करतात पण सैनिक निराळ्याच वातावरणांत वाढलेला असतो. तेथे सारें हुकुमाचे राज्य. तेथे टांकेची वातच नाही साहजिकच दुसऱ्याचा मसलतीचा शब्द त्याला पसत पडत नाही तव्हा चुकले तेथे तो सपशेल चुकले, आणि तीच चूक पुनः पुनः करीत राहिल. डोक्यापेक्षा हनुवटी खरीर आहे कीं नाही, मुद्रा करारी आहे कीं नाही उरुउरु त्याचे लक्ष लागलेले असतें हिंदुस्थानांतील मुलकी अधिकारीगृहां अर्धवट लोकांनी बजावाचे बनले आहेत. त्यांच्या ठिकाणी सैन्याधिकार्यांप्रमाणेच हुकुमबार्जी आणि हेकेंचोरपणा आलेला आहे. तव्हा सैन्याधिकार्यांचे करारी मुद्रा वगैरे इतर सर्व गुण त्यांच्याहि ठिकाणी निर्माण झाले आहेत हे सांगणे नकोच

असे सांगण्यात येते कीं सैन्याचे हिंदीकरण जपानच्याने मुरू आहे व आणखी तीस एक वर्षानंतर एकादा हिंदी जनरल मुद्दां सद्भाष्य असले तर पाहावयास सापडेल, आणि मुमारे शहर वपाच्या आतवाहेर सैन्याचे हिंदीकरण बरेचसे झालेले दिसले. आपल्याकडील सैन्या एक दोन वर्षांच्या अवधीत लाखो सैनिक इंग्लंडला कसे काय तयार करता आले हे एक मोठे गुडच आहे आमच्याकडचे भीष्माचार्य इंग्लंडात असतें तर उरुउरुला एवढी विसाउघई त्यांनी खात्रीनेच करू दिली नसती आणि आमच्या भीष्माचार्यांचा संपूर्ण शिदित फौज तयार होण्याच्या नितीत त्या आर्वा महायुद्ध कदाचन संपूर्ण झाले असत शालिवाहनाच्या सैन्याप्रमाणे जणू काहीं निखळतातून तर सवलेल्या राशयन सैन्याने अनेक शत्रूंचा तुल्या उडवावा आणि आज जगातील अन्यत्र सैन्याच्या पर्त्ताला घेऊन बसावे ही घटना देखील विस्मयजनक नाही का ? हिंदुस्थानातल्या सारंगे “ जणशर व रफनिपुण ” मेनानी रशियात नसतील. दुसरे काय ?

उदरगुनल्या तर आता आपल्यासाठी लोकांनी विचारायच निघाले आहे. तेथे लोकांनी अधिकारी शिकून तयार होत आहत कवाइतीच्या कामांत ते अगदी तरभेज आहेत असे म्हणतात. लोकांनी अधिकार्यांचे काम ते योग्य रीतीने बजावतील वान शकाव नाही यांत्रिक शिक्षणाची जोड नसेल तर या हटेलरुपी शिक्षणाचा उपयोग काय दणार असा मात्र मनाला विचार पडतो. हवाई यद्धे, थुराचे बाब, टॅंक व प्रयुक्त तोफखाना यांच्या जमान्यात शिपायांच्या तुकड्यांचा व बंदुकांचा उपयोग कितीसा होणार ?

मग हिंदुस्थानांतील ब्रिटिश राजवटीच्या इतिहासाचे स्वरूप कोणते ? त्यांत आढळून येणाऱ्या दोषाना जर आपलीच नालायकी कारणभूत झालेली आहे, तर आपणाला कुरकुर करण्याचा काय अधिकार ? बदलत्या कालप्रवाहापासून वाजल्या

सरकून आपण होऊनच जर कडेच्या डबक्यांत उतरलो, प्राप्तस्थितीतच दगः होऊन राहिलों, आणि डोळे मिटून घेऊन आजूबाजूला कसले वारे वाहत आहेत तें पाहावयाचेंच नाही असा घातकी निर्धार केला, तर आपल्या पायांवर आपणच धोडा पाडून घेतल्याप्रमाणे होईल. जगांत उचबळणाऱ्या एका नव्या ऊर्मीच्या मस्तकावर आरूढ होऊन ब्रिटिश लोक आपल्या देशात येऊन पोहोचले ज्या प्रवळ अशा ऐतिहासिक शक्तीचे ते पुरःसर झाले होते, त्या शक्तीच्या विचारसामर्थ्याची कल्पना त्यांनाहि आली नव्हती. पाळामुळासकट उपटून दूर भिरकावून देणाऱ्या झझावाता-विरुद्ध अथवा अर्गात हुडहुडी भरवणाऱ्या थड वाऱ्याविरुद्ध आपण थोडीच कोणाकडे फिर्याद नेतो ? गतेतिहासांची थडगी खोदून अश्रू टाळीत न वसतां भाविण्याकडे नजर देऊन पाऊल उचलूं या. विज्ञानाचें वायन ब्रिटिशांनी आपणाला दिले याबद्दल आपण त्यांचे आभारी असले पाहिजे. तथापि जीर्णमतवादी, पगगतिक, जातिनिष्ठ आणि सधिसाधु मनोवृत्तींना उत्तेजन देऊन येथे सवतं सुभे निर्माण करण्याचे ब्रिटिश सरकारने जे प्रयत्न केले ते विसरून जाणें अथवा त्यांच्याकडे शात मनानें पाहत बसणेंहि शक्य नाही. परंतु देवकळा प्राप्त होण्यासाठी अशा तऱ्हेने टाकीचे घाव अगावर घेणे हेहि कदाचित् आवश्यक असेल. आणि नवजन्म प्राप्त होण्यापूर्वी अमंगलांचें क्षालन करणाऱ्या, दुरितांचें भस्म करणाऱ्या व दुर्बळ मनाला मजबूत करणाऱ्या अग्निदिव्यांतून या देशाला कदाचित् वारंवार जावें लागणारहि असेल

रजिस्टर विवाह आणि लिपीचा प्रश्न

१९३३ सप्टेंबरमध्ये पुण्या-मुंबईकडे एक आठवडा राहून मी लखनौला परत फिरलों. आई अद्यापि रुग्णालयांतच असून तिची प्रकृति अगदी मंद गतीने - मुभारत होती. कमलामुद्धा लखनौलाच येऊन राहिली होती. मी देखील दोन तीन आठवडे लखनौलाच राहिलों. कारण अलाहाबादपेक्षा तेथेच मला अधिक स्वास्थ्य लाभे. तेथे अमताना रोजचें मुख्य काम म्हणजे रोज दोन वेळां रुग्णालयांत खेप टाकणें. रिकाम्या वेळात मी वृत्तपत्रासाठी काहीं लेख लिहिले. सर्व देशभर त्यांना प्रसिद्धि मिळाली. " हिंदुस्थानचें भवितव्य " या नांवाची एक लेखमाला मी लिहिली, त्यात हिंदुस्थानातील परिस्थितीच्या जागतिक उलाढालीं असणाऱ्या संबधांची मी पाहणी केली होती. त्या लेखमालेनें बऱ्याच लोकांचें लक्ष वेधून घेतले. त्यांतील लेखाचीं मापातरें तेहरान आणि काबूल येथे पर्शियन भाषेतहि छापण्यांत आलीं असें माझ नंतर समजले. आधुनिक जगाची ओळख असणाऱ्या माणसाला नवीन वाटेले अगं कांहींच त्यामध्ये नाही. पण आम्ही घरच्या भानगडींतच इतके चूर होतो कीं बाहेर तोड काढून पाहण्यास आम्हांला फुरसतच मिळाली नव्हती. पण माझ्या लेखांचे जे स्वागत करण्यात आलें, त्यावरून लोकांची दृष्टि व्यापक होत चालली होती असें दिसून आलें.

आईला रुग्णालयांत पडून राहण्याचा अगदीं कटाळा आला होता, म्हणून तिला परत अलाहाबादसे न्यावे असे आम्ही ठरवलें. माझी वहीण कृष्णा हिचा वाद्दनिश्चय नुकताच ठरला होता हेहि अलाहाबादसे जाण्याचे एक कारण होतेंच. इच्छा अशी कीं माझी तुरुंगांत रवानगी होण्याच्या आधीं शक्यतो लवकर विवाह उरकून घ्यावा. कायदेभंग अद्यापि मुरू असल्यामुळे मला केव्हां उचलण्यांत येईल त्याचा मुळींच नेम नव्हता.

अलाहाबाद मुक्कामी ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात विवाहाचा दिवस निश्चित केला. विवाह रजिस्टर पद्धतीनें करावयाचा ठरला म्हणून मला आनंद झाला. पण खरें म्हणजे आम्हाला दुसरा मार्गच मोकळा नव्हता, कारण वधू ब्राह्मण आणि वर अब्राह्मण. आंतरजातीय विवाहाचा प्रसार व्हावा असें माझे मत आहे. पण त्या बाबतींत मतप्रचार होवो अथवा न होवो, सर्व धर्मांच्या लोकाना लागू पडणारा असा एकादा अनुज्ञापक कायदा असणें मात्र जरूरीचें वाटतें. त्या कायद्यान्वये

विवाह करणारांना आम्ही कोणताहि धर्म मानीत नाही असा प्रतिज्ञालेख लिहून देण्याचेहि कारण पट्टे नये.

माझ्या बहिर्गणांच्या विवाहाचा जरादेखील गाजावाजा करण्यांत आला नाही. समारंभाचा वेत अगदी साधा ठेवण्यांत आला होता. हिंदुस्थानांतील विवाहांतून दिसून येणारा गाजावाजा मला मुळीच आवडत नाही. शिवाय आई आजारी, बाहेर सत्याग्रहाचे वातावरण, आणि अनेक भिन्नसुद्ध तरुगात, अशा स्थितींत भपका करणे अगदीच अप्रशस्त ठरले अमते कांही आत आणि स्थानिक मित्रमंडळी यांनाच फक्त निमंत्रण गेली. पण त्यामुळे वाडिलांच्या काही जुन्या संधाना फार राग आला त्याची अशा समजूत झाली की, मी त्यांना मुद्दामच वगळले.

विवाहाच्या छोट्या निमंत्रण पत्रिका हिंदुस्थानी भाषेत छापून घेतल्या होत्या. पण लिपि मात्र रोमन होती. ही एक नवलपरीचीच गोष्ट झाली. कारण अशा समारंभाच्या निमंत्रण-पत्रिका बहुशः नागरी अथवा पर्शियन लिपींत छापण्यांत येतात. हिंदी भाषा रोमन लिपींत लिहिण्याची पद्धति सैन्यांत व भिशनच्या सस्थामधून तबदी प्रचलित आहे. मी हा प्रयोग म्हणून करून पाहिला. लोक काय म्हणतात तेहि पाहावयाचे माझ्या मनांत होतेंच. अनुकूल-प्रतिकूल दांढी प्रकारची मते मला एकावयाम सांपडली. पण बहुसंख्य लोक प्रतिकूलच दिसले माझी कल्पना गांधीजींना पसत पडली नाही.

मी कांही रोमन लिपीचा भक्त बनलो नव्हतो. पण तुर्कस्तान व मध्य एशिया प्रदेशांत तिला भिळालेल्या यशामुळे माझे चित्त त्या लिपीकडे वळून राहिले होते. तिच्या स्वीकाराच्या वाज्रने जे मुद्दे मांडण्यांत येत तेहि मला विचार करण्यालायक वाटले. तथापि माझी खात्री पटलेली नव्हती, आणि खात्री पटली असती तरीहि सध्याच्या काळी हिंदुस्थानांत ती लिपि स्वीकारण्यांत येईल असा काडीमात्र संभव दिसत नव्हता. राष्ट्रीय, मनातनी, हिंदु, मुसलमान, जुन्या व नव्या सगळ्याच गटांनी ह्या उपक्रमाचा जोराने प्रतिकार केला असता; आणि हा विरोध केवळ भावनावशतेमुळे झाला असता असेहि मला म्हणावयाचे नाही. सपन्न परपरेच्या कोणत्याहि भाषेची लिपि बदलणे म्हणजे मर्मस्थानची शस्त्रक्रिया करण्याप्रमाणे आहे. कारण वाङ्मयात लिपीला अत्यंत जिन्हाळ्याचे स्थान प्राप्त झालेले असते. लिपि बदलली की शब्दांचे निराळेच स्वरूप आपल्यापुढे उभे राहून त्यांतून निराळ्याच ध्वनीची व कल्पनाची निर्मिति होऊन लागते. अन्य लिपीमुळे नव्या व जुन्या वाङ्मयामध्ये दुर्लभ्य असा तट उभारल्याप्रमाणे होऊन एकाद्या परकीय व मृत भाषेप्रमाणे जुन्या वाङ्मयाची अवस्था होईल. ज्या देशात जतन करण्याजोगे जुने वाङ्मयच नसेल, तेथे अन्य लिपीचा प्रयोग करून पाहण्यास हरकत नाही. पण हिंदुस्थानांत असला प्रयोग यशस्वी होईल असा संभव दिसत नाही. कारण आमचे जुने वाङ्मय समृद्ध व मौल्यवान् आहे, इतकेच नव्हे तर आमच्या इतिहासाशी व

विचारांशी ते निगडित झालेले असून देशातील असंख्य जनतेच्या रोमरोमीं तें भिन्न गेलेलें आहे. अशा परिस्थितीत जुनी लिपि काढून टाकणें हे अगावरील कातडी सोलून काढण्यासारखे मोठें कूर कर्म होईल. नव्या लिपीमुळे देशातील शैक्षणिक प्रगतीला सुद्धां पायबंद बसण्याचा संभव आहे.

पण हिंदुस्थानांत ह्या प्रश्नाला आतां केवळ शास्त्रीय स्वरूप राहिलेले नाही. हिंदी, बंगाली, मराठी व गुजराथी ह्या सस्कृतच्या पोटीं जन्माम आलेल्या भाषा-बहिर्णीनीं सुधारणा म्हणून एक लिपि स्वीकारणें आवश्यक झालें आहे. ह्या निरनिराळ्या भाषांच्या विद्यमान् लिपीदेखील एकाच लिपीपासून निर्माण झालेल्या असून त्यांच्यामध्ये फारसे फरक नाहीत. कोणत्या तरी एका लिपीचा स्वीकार केला म्हणजे ह्या भाषा अधिकच जवळ येतील.

हिंदुस्थानांत शेकडो भाषा प्रचलित आहेत अशी एक गप्प आमच्या ब्रिटिश राज्यकर्त्यांनी सर्वत्र फैलावून दिली आहे. ह्या शेकडो भाषांचें एकच गांठोडें बांधून इंग्रज लोक त्या भाषांना 'व्हन्व्याकियुलर' भाषा म्हणजे गुलामांच्या भाषा (व्हर्ना म्हणजे गृहोत्पन्न गुलाम ह्या लॅटिन शब्दावरून.) असें संयोजतात. शब्दांतील खोच लक्षांत न आल्यामुळे आमच्यापैकीं पुष्कळ लोकांनीं हेंच नामकरण चालू ठेविलें आहे. त्या जन्मच्या जन्म हिंदुस्थानांत घालवून येथील एकहि भाषा चांगली शिकण्याची तसदी इंग्रज माणसानें घेऊ नये ही अत्यंत आश्चर्याची गोष्ट आहे. खानसमे आणि अग्या यांच्या मदतीनें ते स्वतःची अशी निराळीच धेडगुजरी हिंदुस्तानी तयार करतात आणि तीच खरी हिंदुस्तानी भाषा असें समजून वागत असतात ! असल हिंदुस्तानी भाषा बोलावी तर "साहेब लोकांना" अर्थ कळणार नाही ह्या धास्तीने व्रतातील चाकर माणसें सुद्धां त्यांच्याशीं धेडगुजरी भाषेतच बोलतात. हिंदुस्तानी व इतर देशी भाषा यांच्या सग्रही उच्च दर्जाचें विपुल वाङ्मय आहे ह्या गोष्टीची साहेब लोकांना अजबात दखल नसते.

हिंदुस्थानांत दोनतीनशे भाषा आहेत असें खानेसुमारीच्या आंकड्यांवरून सिद्ध होत असले, तर जर्मनीमध्येहि पन्नास साठ भाषा प्रचलित आहेत असें खानेसुमारीच्या आंकड्यांवरून दाखवता येईल. परंतु त्यांच्या आधारे जर्मनीत विषमता अथवा बेकीं माजलेली आहे असें सिद्ध करण्याचा कोणी प्रयत्न केल्याचें माझ्या ऐकितानें नाही. खरी स्थिति अशी आहे कीं, फक्त एक हजार लोकांपुरती चालू असणारी बारीकसारीक बोलीं सुद्धां खानेसुमारीत नमूद झालेली असते व शास्त्राच्या सोयीसाठीं बोल-भाषांना देखील निरनिराळ्या स्वतंत्र भाषा समजण्यांत येतें. हिंदुस्थानचा विस्तार लक्षांत घेतला तर येथे फारच थोड्या भाषा प्रचलित आहेत असें म्हटले पाहिजे. हिंदुस्तानी, (तीत दोन प्रकारः हिंदी व ऊर्दू), बंगाली, गुजराथी, मराठी, तामिल, तेलगू, मल्याळम् आणि कानडी या हिंदुस्थानच्या (ब्रह्मदेश वगळून) प्रमुख भाषा होत. त्यांत आसामी, ओरिया, सिंधी, पुस्त व पंजाबी इतक्या भाषांच

समावेश केला म्हणजे जगली जाती वगळून बाकीच्या सर्व लोकांच्या भाषांची गणति झाली असे म्हणावयास हरकत नाही. ह्यांपैकीं सस्कृतोदभव भाषांनीं हिंदुस्थानातील गवध उत्तर, मध्य व पश्चिम भाग व्यापून टाकलेला आहे. दक्षिणे कडच्या द्राविड भाषा भिन्न असल्या, तरी त्यांच्यावर सस्कृतचा पुष्कळच परिणाम झालेला असून बरेच सस्कृत शब्द तिकडेहि प्रचलित आहेत. ह्या आठ प्रमुख भाषांमधून पुरातन काळांत मौल्यवान् असें वाङ्मय निर्माण झाल्याचें आढळून येते व त्यांचा प्रचार आजच्या घटकेला सुद्धां विस्तृत पण निश्चित अशा प्रदेशांत चालू आहे पाच कोटी लोक बंगाली भाषा बोलतात हिंदुस्तानीतले निरनिराळे भेद जमोस धरले, तर ती भाषा चौदा कोटी लोकांच्या तोंडीं असून देशांतील असख्य लोकांना ती सामान्यतः समजते. अशा भाषेचा वाटेल तेवढा विस्तार होणें शक्य आहे. सस्कृत व पर्शियन भाषांचीं भांडारें तिच्या हाताशीं असल्याकारणाने हवीं तेवढीं शब्द-रस्तें हिंदुस्थानीला वेचून घेतां येतील इंग्रजी भाषेतूनहि तिनें काहीं शब्द अलीकडे घेतले आहेत. द्राविड हिंदुस्थान हा एकच भाग असा आहे कीं जेथे हिंदुस्तानी ही परक्या भाषेप्रमाणें वाटवा परतु हिंदुस्तानी शिकण्यासाठीं तेथील रहिवासी भर्गारथ प्रयत्न करीत आहेत. गेल्या चौदा वर्षांत एकट्या मद्रास इल्ल्यांत ५,५०,००,० लोकांनीं हिंदी भाषा शिकून घेतली ही खगोखरी कौतुकास्पद गोष्ट आहे.

हिंदुस्तानी हीच राष्ट्रभाषा बनणार ह्याबद्दल मला बिलकुल संदेह नाही सर्वसाधारणपणे आजहि राष्ट्रभाषेचे स्वरूप तिला प्राप्त झालेले आहे. लिपि नागरी असली कीं पर्शियन असल्या गुळचट वाढामुळे हिंदुस्तानीची प्रगति थांबून गट्टिली आहे आणि शक्य तितके अधिक सस्कृत किंवा पर्शियन शब्द हिंदुस्तानी भाषेमध्ये घुसडण्याच्या प्रयत्नांमुळे देवाळ तोच कृपरिणाम घडून येत आहे. लिपीच्या भांडणांतून सुटण्याचा एकच मार्ग म्हणजे अधिकृत रीत्या दोन्ही लिपींना मान्यता देऊन त्यांपैकीं कोणत्याहि लिपीतून लिहिण्याची गुमा लोकांना देवावी सस्कृत व पर्शियन भाषाभिमान्याचे आत्यंतिक प्रयत्न खोचून काढून सध्या प्रचलित असलेल्या भाषेच्या पद्धतीवर एक मध्यम भाषा निर्माण करण्याच्या उद्योगाला आपण नेटानें लागले पाहिजे. जनतेला शिक्षण मिळाले कीं अशी एक मध्यम भाषा आपोआप तयार होईल सध्या मात्र वाङ्मयाभरुचि व वाङ्मयविकास यांचे ज्यांना नियते समजण्यांत येते ते अल्पसंख्य मध्यमवर्गीय गट मनानें कमालीचे सकुचित व स्थितिप्रिय असे बनले आहेत नि.सत्त्व बनलेल्या जुनाट वाङ्मयप्रकारानाच ते विलगून राहिले असतात. जनतेशीं अथवा जागतिक वाङ्मयाशीं त्यांचा फार थोडाच संबंध येतो.

हिंदुस्तानीची वाढ व वस्तुतः होऊ लागला तर्ग प्रांतिक भाषांची तिच्या विरोध येण्याचे कारण नाही व तसा विरोध येणारहि नाही. प्रांतिक भाषांपैकीं काहीं भाषा हिंदुस्तानीपेक्षा अधिक जागत व बौद्धिक दृष्ट्या तत्सख अशा असल्यामुळे शिक्षणाच्या व इतर कार्यां त्या त्या प्रांतांतून त्यांचाच उपयोग वाढावयास दवा.

त्यांच्या द्वारांच शिक्षण व सस्कृति यांचा प्रचार सामान्य लोकांत अधिक झपाट्याने करतां येईल.

इंग्लिश हीच हिंदुस्थानचा राष्ट्रभाषा होईल अशीहि कांही लोकांची कल्पना दिसते. वरिष्ठ वर्गातील मूठभर बुद्धिजीवी लोकांची गोष्ट सोडून दिली, तर ही कल्पना केवळ स्वप्नसृष्टीतील ठरणार असं म्हटलें पाहिजे. जनतेच्या शिक्षणाचा व सस्कृतीचा प्रश्न इंग्रजीसारख्या परकी भाषेनें सुटणें शक्य नाही. सध्यां आहे तोच कम वाढत जाऊन यांत्रिक, वैज्ञानिक व व्यापारी व्यवहारांच्या बाबतीत आणि आंतर-राष्ट्रीय व्यवहारांत इंग्रजी शब्द वापरले जाण्याचा सभ्रव आहे. तसेच जागतिक विचारांशी व व्यवहारांशी आपले सबंध कायम राखण्यासाठी आपल्यापैकी पुष्कळ जणाना परकी भाषांचा अभ्यासहि करावा लागेल. इंग्रजीखेरीज फ्रेंच, जर्मन, रशियन, स्पॅनिश व इटालियन वगैरे भाषांचा अभ्यास करण्याच्या कार्मी विश्वविद्यालयांनी विद्यार्थ्यांना उत्तेजन दिले पाहिजे. इंग्रजीकडे दुर्लक्ष करावे असा माझ्या म्हणण्याचा अर्थ नाही परंतु जागतिक घडामोडींविषयी समतोल निदान आपणांस करतां यावे अशी इच्छा असेल, तर केवळ इंग्रजी चामा नाकावर धाळगून चालणार नाही. एकच एक विचारसरणी व एकच एक दृष्टि इतके दिवम स्वीकारल्यामुळें आपल्या विचारशक्तीतील समतोलपणा आर्यांच नष्ट झालेला आहे. केवळ ब्रिटिश विचार-सरणा आपणावर लादली गेल्यामुळे आपल्या हिंदुस्थानविषयक दृष्टिकोणांत सुद्धां केवढा मरुचिंतपणा निर्माण झाला आहे ह्याचा पूर्ण कल्पना एकाद्या आत्यंतिक राष्ट्राद्याला सुद्धां आलेला असेल कीं नाही कोणाम ठाऊक.

दुसऱ्या परराष्ट्रीय भाषांना आपण कितीहि उत्तेजन दिलें, तरा आपला इतर जगाशी हांणाना व्यवहार मुख्यत इंग्रजीतून होणार हे निश्चित आणि हा गोष्ट योग्यच आहे. गेल्या कित्येक पिढ्या इंग्रजी शिक्षण्याचा खटाटोप आपण चालू ठेवला असून त्यात आपणाला बरेचसे यशहि प्राप्त झालेलें आहे. तेव्हां सर्व पाटी पुनः चक्र पुनः अतापर्यंत भिळलेल्या शिक्षणाचा फायदा घेण्याचे नाकारणें वेडगळपणाचें होईल. शिवाय इंग्रजी भाषेचा विस्तार व महत्त्व वाढत असून इतर भाषांवर ती मात करित चालली आहे ह्यांत शकाच नाही. इंग्रजी भाषा हीच आंतरराष्ट्रीय व्यवहाराचे व नभोवार्णांच्या प्रमाराचें माध्यम होणार असा सभ्रव दिसतो. यासाठी इंग्रजी भाषेचा प्रचार आपणाला केलाच पाहिजे. शक्य तितक्या उत्तम प्रकारें त्या भाषेचे शिक्षण घ्यावें हेहि योग्यच होय. तथापि त्यातील खांचाभोचा समजून घेण्यासाठी हज्जें पुष्कळ लाक करतात त्याप्रमाणें आपला पुष्कळमा वेळ व उस्ताड खर्च करणे योग्य अह्ने असं मात्र मला वाटत नाही. काहीं व्यक्तींनी वाटल्यास असे प्रयत्न करावे; परंतु बहुजनगमाजापुढे अशा प्रकारचा आदर्श ठेवला तर लोकांच्या मानेवर अनावश्यक बोजा लाडून त्यांची इतर दिशानी होणारी प्रगति कुठित केल्याप्रमाणें होईल.

“ बेसिक इंग्लिश ” (सुलभ इंग्रजी) संबंधी मला अलीकडे विशेष आवड उत्पन्न झालेली आहे. ह्या सुलभ इंग्रजी भाषापद्धतीची भविष्यकाळात फारच भरभराट होईल असें मला वाटते. राजमान्य इंग्रजीच्या ऐवजी ह्या भाषेचा मोठ्या प्रमाणांत प्रसार करण्यांत यावा असें माझे मत आहे.

माझ्या मते इंग्रजी व इतर परकी भाषांतील पु'कळ शब्द हिंदुस्तानीने दत्तक घेतले पाहिजेत. आपल्याजवळ आधुनिक परिभाषा नसल्यामुळे असें करणे जरूर आहे. संस्कृत, पर्शियन, अथवा अरबी भाषेच्या साहाय्यने नवे व कठीण शब्द बनवीत वसण्यापेक्षा मळलेले परकी शब्द घेणेच इष्ट आहे. यावनी शब्दांविरुद्ध शुद्धिवाले लोक गिळ्या करतात, परंतु त्याचे हे धोरण चुकीचे आहे. कारण भाषा लवचिक व इतर भाषांतील शब्द व कल्पना आत्मनात करण्यास समर्थ अशी झाल्या-शिवाय ती समृद्ध होणे शक्य नाही.

माझ्या बहिर्षीच्या विवादानंतर माझे स्नेही शिवप्रसाद गुप्त यांना भेट यामाठीं मी बनारसला गेलो. लखनौ-पुरुगात झालेल्या पध्दताच्या विकारातून ते अद्यापि साफ बरे झाले नव्हत. बनारस येथे असतांना एका हिंदी वाङ्मय मंडळातर्फे मला मानपत्र अर्पण करण्यांत आले. त्या वेळीं मंडळाच्या सभामंडोर्गी मोठी मनोरंजक अर्शा चर्चा करावयास मला मिळाली. हिंदीमध्ये निव्व आडळत येणारी क्लिष्ट व अलंकारिक भाषा हाच माझ्या टीकेचा निषय होत. त्यांतल्या पु'कळशा विकृत संस्कृत शब्दांमुळे ती कृत्रिम आणि जुनाट अशी दिसते. निव्वक लोकाना अनुलक्षण लिहिण्यात येणारी ही अलंकारप्रचुर व दरबारी भाषा लिहिण्याचे मोडून जनतेला समजेल अशा भाषेत व जनतेसाठीं लखन करण्याचा हिंदी साहित्यिकांनी बुद्धिपुरस्सर प्रयत्न करावा असें मी सूचविले. जनतेशीं सवच आला म्हणजे भाषेत नवान चेतन्य व नवीन तळमळ दिसून येऊ लागेल आणि जनतेत उसळणाऱ्या उन्साहाचे खुद्द लेखकांहि अगभागी होऊन त्यांना अधिक नेटाने काम करता येईल. पाश्चात्य विचार व वाङ्मय यांच्याकडे लक्ष पुरवल्यास हिंदी साहित्यिकांचा बराच फायदा होईल. न्यासाठीं यूरोपीय भाषांतील विदग्ध वाङ्मयाची व आधुनिक वाङ्मयाची भाषान्तरें हिंदीमध्ये होणे आवश्यक आहे, वगैरे सूचना मी सदस्यांपुढे मांडल्याः आणि या शबर्तात बंगाली, गुजराथी व मराठी भाषा अधिक प्रगतिपर आहेत व अलीकडच्या काळांत हिंदीपेक्षा बंगालीमध्ये अधिक स्वतंत्र वाङ्मयरचना झालेली आहे असेहि मत मी व्यक्त केले.

ही सर्व चर्चा खेळींमळींची असल्यामुळे माझ्या सूचना वर्तमानपत्रांत प्रसिद्ध होनांत अशी माझी कल्पना नव्हती, पण हजर असलेल्या कोणा एका इसमानें हिंदी वृत्तपत्रांना चर्चेची माहिती पुरवण्याची कामगिरी बजाविलीच.

आणि मग बंगाली, गुजराथी व मराठी या भाषाशा हिंदीची तुलना करून तिच्यातील वेगुण्य दाखविण्याचे धारिष्ट्य केल्याबद्दल हिंदी वृत्तपत्रकारांनीं माझ्या-

विरुद्ध मोहोळच उठविलें, व मी ज्ञानलवदुर्विदग्ध आहे वगैरे अनेक कडक शब्दांनी माझी संभावना करण्यांत आली. हेतु हा कीं, मीं पुनः डोकें वर काढूं नये. पण त्या वादविवादाकडे लक्ष द्यावयास मला सवडच नव्हती. मला मागाहून कळलें कीं, तुरुंगांत माझी पुनः रवानगी होईपर्यंत हा मारा तसाच चालू ठेवण्यांत आला होता.

त्या प्रसंगापासून पुष्कळच बोध घेण्यासारखा आहे. हिंदी साहित्यिक व सपादक कृती हळवे असतात ते त्यावरून स्पष्ट झालें. त्यांचें भलें चिंतणाच्या माणसानें केलेली एवढी तेवढी टीका देखील त्यांना सहन झालेली नाही. पण त्यामुळें त्यांच्या अगच्या हीन मनोगतांचें चांगलेंच प्रदर्शन झालें आत्मसशोधन ही चीज त्यांना ठारकच नसावी तेव्हांच्या हिंदी वाङ्मयांतील टीकेचा दर्जाहि अगदी सामान्य असे. हिंदी साहित्यिकांची दृष्टि सकुचित व वृत्ति कूपमट्टकी थाटाची होती. बहुजन-समाज व त्याचे हितसंबंध यांच्याकडे दुर्लक्ष करून आपल्या भोवतालच्या दहारीस माणसांमाठींच जणू काहीं ते लेखणी चालवीत असत. क्षेत्र इतकें विस्तीर्ण व इतकें आकर्षक असता त्यांनीं आपलेच वाडगें पेरीत बसण्याचा हट्ट धरावा ही मोठ्या दुर्दैवाची गोष्ट आहे असें मला वाटतें.

हिंदी वाङ्मयाचा गततिहास उदात्त आहे हे खरें, परंतु वडिलांची शालजोडी पाघरून सदासर्वकाळ कसा निभाव लागणार? हिंदी साहित्याला उज्ज्वल भविष्यकाळ प्राप्त होईल व हिंदी वृत्तपत्रें म्हणजे देशांतील एक अत्यंत प्रबल अशी शक्ति बनतील याविषयी मला तिळमात्र शंका वाटत नाही. तथापि हिंदी वाङ्मय काय किंवा वृत्तपत्रें काय, जोपर्यंत संकुचित संकेतांच्या ब्रेव्या तोडून जनतेला सामोरीं जाणार नाहीत, तोपर्यंत त्यांची प्रगति होणे नक्य नाही.

जातिनिष्ठा आणि परागति

माझ्या बहिर्णाचा विवाह झाला त्याच सुमाराला विट्ठलभाई पटेल युरोपमध्ये निधन पावल्याची बातमी येऊन पोहोचली. बरेच दिवस ते दुःखणाईत होते. आजारी पटल्यामुळेच त्यांची तुरुंगातून मुक्तता करण्यात आली होती. त्यांच्या निधनाची बातमी वाचून मला अतिशय रोद झाला लडाईच्या ऐन प्रसर्गी मृत्यू आमचे कसलेले पुतारी एकामागून एक ओढून नेत आहे अशा निराशच्या विचाराने मन व्याप्त होऊन गेले. विट्ठलभाईवर स्तुतीचा वर्षाव झाला. परंतु बहुतेक ठिकाणी त्यांचे कायदेमंडळांतील कर्तृत्व व भाव्यवर्ति कायदेमंडळाचे अध्यक्ष अमतांना त्यांनी भिल्लवटेले यश यांवर भर देण्यात येत होता गोष्टी सत्यच होत्या, परंतु त्यांचा जागजागी पुनरुच्चार होत असलेल्या पाहून मला थोडी चोटच आली हिंदुस्थानात कायदेमंडळांत चमकतील व कायदेमंडळाच्या अध्यक्षस्थानी वसून उच्चकृत कामगिरी बजावतील असे लोक थोडेथोडे का सांपडले असते' असली कामे करतां यावी एवढ्याचकरता तर आम्हांला कायदा पढविण्यात आलेला आहे. केवळ कमलेल्या कायदेपरिष्कारां विट्ठलभाईंची योग्यता फार मोठी होती; स्वातंत्र्ययुद्धातील ते एक दुर्दमनीय आणि महान असे झुझार होते.

मी नोव्हेंबरमध्ये बनारसला गेलो असतां हिंदू-विश्वविद्यालयाच्या विशार्व्यांना उपदेश करावा म्हणून मला पाचारण करण्यात आले. त्या आमत्रणाचा मी मोठ्या आनदाने स्वाकार केला व पंडित मदनमोहन मालवीय यांच्या अध्यक्षतेखाली विशार्व्यांच्या प्रचंड श्रोतृगुमुदायापुढे माझे भाषण झाले. भाषणांत मी जाति-निष्ठेवर कडक टीका केली आणि विशेषकरून हिंदू महासभेच्या कार्याचा मी निषेध केला. अर्थात अशी टीका करण्याच्या उद्देशाने मी व्याख्यानाला उभा राहिलो नव्हतो. सर्व तऱ्हेच्या जातिनिष्ठ गटांच्या प्रगतिविरोधी प्रयत्नाविषयीची चीड माझ्या मनांत सांठत आली होती ती बोलण्याच्या भरात प्रकट झाली, इतकेच. हिंदु समाजापुढे सुसलमान जातिनिष्ठांवर टीका करण्यांत कांहीं दृशील नसल्यामुळे मी जाणून घेऊन हिंदू-जातिनिष्ठांच्याच परागति वर्तीची हजेरी घेतली. ज्या सस्थेचे मालवीयजा हे स्वतः आधारस्तंभ आहेत, त्या सस्थेवर त्यांच्याच अध्यक्षतेखाली टीका करणे हे शिष्टाचाराला साजेसे वर्तन नव्हे. तथापि हिंदु महासभेतील नव्या दमाच्या शक्तींनी त्यांना जवळ जवळ हुसकून लावल्याचा

देखावा दिसत असल्यामुळे आपल्याकडून अतिप्रसंग होत आहे हा विचार माझ्या डोक्यांत आला नाही. हिंदुमहासभेची धुरा त्यांच्या खांद्यावर असेतोपर्यंत महात्मभा राजकीय दृष्ट्या परागतिक बनली नव्हती. तथापि हिंदुमहासभेची परागतिक वृत्ति अलीकडे स्पष्ट होत चालली असून त्यांत मालवीयजी केव्हाहि सामील असणे शक्य नाही. त्यांना ही वृत्ति मान्य नसणार हे मी जाणून होतो. तें कांहींहि असलें, तरी त्यांच्या आमत्रणाचा फायदा घेऊन त्यांना पेचांत पाडतांल अशीं विधाने करणे गैरच होय मला माझ्या आचरणाविषयीं मागाहून फार पश्चात्ताप झाला.

माझ्या हातून त्या वेळीं आणखीहि एक चूक घडली. अजमीरला कोण्या एका हिंदु तहणांच्या सघटनेने पास केलेला म्हणून एक ठराव कोणी तरी आमच्याकडे पाठवला. ठराव अत्यंत आक्षेपाहर् असाच होता. त्याचाहि परामर्ष मी माझ्या व्याख्यानांत घेतला. परंतु तसा ठराव कोणीहि पास केला नाही असें मागाहून सिद्ध झालें, आणि मी मात्र तोडघशीं पडलो

माझ्या बनारसच्या भाषणाचा त्रुटित सारांश प्रसिद्ध झाल्याबरोबर प्रति-टीकांचे काहूर उठले. प्रतिटीकांचा मला सराव झालेला असून देखील हिंदुमहासभेच्या पुढाऱ्यांच्या टीकांचा आवेश पाहून मी जरा थक्कच झालो. ह्या टीका बहुतेक सर्व वैयक्तिक असत. मुद्द्याला धरून अशा टीका क्वचितच होत होती. त्याचे त्यानाच मान राहिले नाही आणि माझे म्हणणे मांडण्याची मला लवकरच सवि मिळाला. तुरुंगांत असताना माझे मन त्या प्रश्नाविषयींच्या विचारांनीं उलून आले होतें. पण सुरुवात कशी आणि कोठें करावी त्याचा निश्चय झाला नसल्यामुळे मी हात आंखडता घेतला होता. लेखणीतून अक्षरें निघाली कीं मयमाशींचे मोहोळ उठणार हे ठरलेलेंच होतें. वैयक्तिक शिवांगाळीवर येऊन ठेपणारीं असलीं भांडणें भाडत बसणें सुखाचे होत नसते. पण आता मला गत्यतरच उरलें नव्हतें, म्हणून हिंदुमुसलमान जातिवादावर मी एक तर्कशुद्ध असा लेख लिहिला आणि हे दोन्ही वाद जातिहिताची खरीखुरी दक्षता बाळगणारे नसून जातिहिताच्या नांवाने राजकीय व सामाजिक प्रगतीचे विरोधक बनलेले आहेत असें मी दाखवून दिले. जातिनिष्ठ पुढाऱ्यांच्या भाषणांची व जाहीर पत्रकांची बरीचशीं कात्रणें मी तुरुंगांत करून ठेवलीं होती तीं मला ह्या वेळीं उपयोगी पडलीं. खरें बोलावयाचे म्हणजे माझ्यापाशा साधनसामुग्री इतकी होती कीं वर्तमानपत्रांच्या एका लेखांत ती समाविष्ट कशी करावी हाच पंच मला पडला होता

हिंदी वृत्तपत्रांतून माझ्या ह्या लेखाला खूपच प्रसिद्धि देण्यांत आली. पण लेखांत हिंदु व मुसलमान जातींय पुढाऱ्यांवर शिस्त धरलेली असतांहि त्यांपैकीं कोणीच काहीं प्रत्युत्तर देईना. अत्यंत कडक व वैचित्र्यपूर्ण शब्दांत माझा निषेध करणारे हिंदुमहासभावले त्या वेळीं चूप बसले. मुसलमानांच्या वतीनें सर महंमद इकबल यांनीं मंडलाकार परिषदेसंबंधीं माझ्या लेखांत आलेलीं कांहीं विधानें दुरुस्त

करण्याचा प्रयत्न केला, पण माझा मुद्दा खोडून काढण्याच्या प्रयत्नांत ते पडले नाहीत. त्यांना उत्तर देतानाच राजकीय व जातीय प्रश्नावर राज्यघटनापरिषदेने निर्णय घ्यावा असे मी सुचवले होते. त्यानंतर जातीय प्रश्नावर मी आणखी एक दोन लेख लिहिले. लेखांचे होत असलेले स्वागत व त्याहिपेक्षां विचारी लोकांच्या मनावर त्यांच्या योगाने होत असलेला परिणाम पाहून मला बराच धोर आला. जातीय प्रश्नांशी सल्लम झालेल्या तीव्र भावनांची पिशाच्चे मी हुकारासरशी पळवून लावीन अशी अवागम्य कल्पना मी करून घेतली नव्हती. माझी मनीषा एवढीच होती की हिंदुस्थान व इंग्लंडमधील अत्यंत प्रतिगामी अशा गटाशी जातीय पुढारी निगडित झालेले अमुक्त राजकीय प्रगतीला व त्याहिपेक्षां सामाजिक प्रगतीला त्यांचा विरोध आहे हे सिद्ध करावे. त्यांच्याकडून मांडण्यात येणाऱ्या मागण्यांचा जनतेशी काडीमात्र संबंध नाही. समाजांत वरिष्ठ जागी बसलेल्या मूठभर लोकांच्या हिताच्या दृष्टीने त्या मागण्यांचा माटणा केलेला असतो. हा दृष्टा असाच पुढे चल्त ठेवावा अशी माझा इच्छा होती. पण इतक्यात दुसऱ्याची दारे बंद झाली. हिंदु-मुसलमानांतील फुटीचा कारणे ओढून काढण्याचा प्रयत्न न करता केवळ हिंदु-मुसलमानांची एकी करा अशी पुन्हा पुन्हा विनंती करत राहणे व्यर्थ आहे असे माझे मत होते. पण हा मंत्र वारंवार जपला की एका निर्माण होईल अशी काही लोकांची समजूत असावी.

१८५७ सालच्या वडापामून आता येतचें टप्प्याचे जतिविषयक धोरण अभ्यासून पाहण्यासारखे आहे. हिंदु-मुसलमानांना एवढीलाने कोणताहि गोष्ट करता येऊ नये व परस्परगत लाथाळी माजावी हाच त्या धोरणातील तात्पर्यार्थ आहे. १८५७ नंतर हिंदूंपेक्षां मुसलमानावरच इंग्रजांची अधिक करडी नजर होती. मुसलमान हे अधिक तापट व लढाऊ असून गतवैभवाच्या स्मृती त्यांच्या अन्तःकरणांत जागृत असल्याकारणाने मुसलमानांपासून आपल्याला अधिक धोका आहे असे सरकारला वाटे. नव्या शिक्षणक्रमापामून मुसलमान अलिप्त राहिले व सरकार-दरबारा त्यांना जागाहि फार थोड्या भिळान्या. तोडीं इंग्रजी भाषा आणि हातीं लेखणी घेऊन खेड्याशी प-करण्याची तत्परता हिंदूनीच अधिक दाखवली होती.

राष्ट्रवादाचे नवे अकुर फुटू लागले ते बरून खालीं असे वाढत होते. इंग्लिश भाषा जाणणाऱ्या वरिष्ठ वर्गांत त्याचे बीं प्रथम रुजले ह्या वर्गांत अर्थात हिंदूंचाच भरणा होता कारण शैक्षणिक बाबतींत मुसलमान कोठच्या कोठे मागे राहिले होते. ह्या राष्ट्रवादाची पहिली बालभाषा अगदीं बोबडी आणि अजीजीची असली तरी ती देखाळ सरकारला मानवला नाही. आणि मुसलमानांना जवळ करून त्यांना शक्य तो राष्ट्रवादाचा सपर्क लागू घ्यावयाचा नाही असा सरकारनें बेंत केला. मुसलमान राष्ट्रवादाकडे येतील तर मध्यें शिक्षणभावाचा फार मोठा अडथळा होताच. पण तो फार वेळ टिकून राहण्याचा संभव नसल्याकारणाने ब्रिटिशांनीं दूरदर्शीपणाने

आधीपासूनच तयारी ठेवली आणि ह्या कामीं सर सय्यद अहमदखान नांवाच्या विख्यात गृहस्थांचे त्यांना बहुमोल साहाय्य झाले.

आपली जात शिक्षणांत मागसलेली आहे ही गोष्ट सर सय्यद यांच्या जिवाला लागून राहिली होती. ब्रिटिशांच्या दरबारीं आपणाला वजन नाही, आश्रय नाही, या गोष्टीचेहि त्यांना वाईट वाटत होते. त्यांच्या इतर समकालीनांप्रमाणे त्यांनाहि ब्रिटिशांविषयी अत्यंत आदरभाव होता. युरोपची सफर करून आल्यावर त्यांच्या मनावर फार विलक्षण परिणाम घडून आला. त्या वेळीं म्हणजे एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धांत, विशेषतः पश्चिम युरोप तर, सस्कृतीच्या शिखरावर आरूढ झालेले होते. सर्व जगाचे तें स्वामी बनले होते. आणि ज्या गुणामुळे त्याला हे वैभव प्राप्त झाले, ते गुण त्या वेळीं प्रत्यक्ष आचारांत दिसूनहि येत. उदारमतवादाची कमान चढती होती. एका विशाल भवितव्याची रचना आपण करीत आहोत अशा श्रद्धेन सर्व व्यवहार चालत. हा देखावा पाहून तेथे गेलेले हिंदी लोक मन्मग्न झाले तर त्यात काय नवल ? प्रथम बरेचसे हिंदु लोक तिकडे गेले व परत आल्यावर युरोपचे व इंग्लंडचे यशोगान गाण्यास त्यांनीं सुरुवात केली. पण त्या वैभवाचा परिचय दृष्टीला हात गला तसतसे त्यांचे डोळे पूर्वीसारखे दिपेनात. १८६९ साला इंग्लंडांतून सर सय्यदानीं लिहिलेलीं वर्णनात्मक पत्रे वाचली म्हणजे त्यांच्या डोळ्यांवरची भुरळ मात्र कशी कायम होती ते स्पष्ट दिसून येईल. एका पत्रांत ते लिहितात “ हिंदुस्थानांत इग्रज लोक असभ्यपणाने वागत नाहीत असें मला म्हणावयाचे नाही. ते आमंडाला पशुप्रमाणें लेखतात हे खरें. पण गौरसमजामुळे त्यांच्या हातून तसे वर्तन घडत असावें आणि त्यांचें आपल्याविषयी जें मत बनलें आहे तें फारसे चुकीचें आहे असंहि म्हणता येणार नाही. इग्रजाची स्तुति करण्याचा माझा मानस नाही पण एतद्देशीय माणूस मग तो श्रीमंत असो, गरीब असो, छोटा अगर मोठा व्यापारी, सुशिक्षित, अशिक्षित, कोणीहि असो, त्याची शिक्षण, शिष्टाचार, प्रामाणिकपणा, बगैरे याबतीत इग्रजांशीं तुलना केली, तर उकिरड्यावर लोळणारे जनावर आणि सोदर्यवान् माणूस यांच्यात जेवढे साम्य असते, तेवढेच या दोघात आहे, असें बिनदिक्कत म्हणतां येईल हिंदुस्थानच्या लोकांना इग्रज दुबळे पशु समजतात, तें उगाच नव्हे. येथें मी रोजच्या रोज जे डोळ्यांनीं पाहतो आहे त्याची कल्पना-सुद्धां हिंदी रहिवाशाला करतां येणार नाही. ज्या मनुष्यमात्राच्या गर्भी असाव्यात त्या सर्व उत्तमोत्तम ऐहिक आणि आध्यात्मिक गोष्टींचे देणें सर्वशक्तिमान् ईश्वरानें युरोपियन माणसाला आणि विशेषतः इग्रज माणसाला दिलेंलें आहे. ”*

युरोपची व इंग्लंडची याहून अधिक स्तुति कोण कशी करणार ? आपल्या लोकांची निद्रा दूर व्हावी व त्यांनीं पुढे पाऊल टाकावें या हेतूनेहि कदाचित् त्यांनीं इतकी उत्तान विरोधाची भाषा वापरली असेल. पाश्चात्य शिक्षणाच्या मार्गानेंच

* हान्स कोहन यांच्या “ पूर्वेकडील राष्ट्रवादाचा इतिहास ” या ग्रंथावरून.

आपण पावले टाकली पाहिजेत असें त्यांचें ठाम मत होते. इंग्रजी शिक्षण घेतलें कीं मागोमाग नोकऱ्या, वृत्तस्वास्थ्य, प्रांतघ्न, मान वर्गरे गोष्टी यावयाच्याच. म्हणून शिक्षण हें एकच भ्येय त्यांनीं डोळ्यांसमोर ठेवले. हिंदु मध्यमवर्गांत उत्पन्न झालेला हा राष्ट्रवाद आपल्या एकाग्रनेत व्यत्यय आणणारा आहे असे वाटून त्यांनीं त्याला विरोध केला. पाश्चात्य शिक्षणाच्या शर्यतींत आधीं पन्नास वर्षे धांवावयास लागलेल्या हिंदूंना सरकारवर टीका करण्याचे खेळ खेळावयास फुमरद मिळत असेल; पण सर सय्यदाना आपल्या कामांत सरकारची मदत हवी असण्यामुळे मुरुवातीलाच कार्यनाश करणारे उद्योग ते कसे बरे आरभतील ! म्हणून हिंदी राष्ट्रीय समेकडे त्यांनीं साहजिकच पाठ फिरवली. तिकडे सरकार त्यांचे स्वागत करण्यास उत्पुक होतच.

सर सय्यदांचा निर्धार अगदीं योग्य होता यात गद्य नाहीं. पाश्चात्य शिक्षणावांचून हिंदुस्थानांताले मुसलमानांना नव्या राष्ट्रवादाच्या उभारणीच्या कामांत भाग घेता आला नसता व शैक्षणिक दृष्ट्या पुढारलेल्या व आर्थिक दृष्ट्या अधिक बलिष्ठ अशा हिंदूंची री ओढात त्यांना बसावे लागले असते. ऐतहासिक परंपरेनें अथवा विचारसरणीने मध्यमवर्गीयांचा राष्ट्रवाद रीकारण्याची ऐपत मुसलमानांना आली नव्हती. कारण हिंदु जाताप्रमाणे मुसलमानांत मध्यमवर्ग निर्माण झालेला नव्हता. तेव्हां बाह्यात्कारी मवाळ दिमणारं सर सय्यदांचे कार्य नीट कान्तांच्या मार्गानेच जात होतें. हिंदूंचा वाढता मध्यमवर्ग युरोपांतलें उदार मतवाद्यांच्या विचारसरणीचा अगाकार करीत असता मुसलमान लोक मात्र अद्यापि लोकसत्ताविरोधी अशा सरजामी विचारप्रणालींतच गटगळ्या खात राहिले होते. दोन्ही गट नेमस्त असून ब्रिटिश सत्तेवर ते दोघेहि सपूर्णतया अवलंबून होत. मूठभर जर्मनदार मुसलमानांत दिसून येणारा नेमस्तपणा सर सय्यद यांच्या द्वारा प्रकट होत असे. व्यापारध्यात बरकत यावी आणि पैसा पेरण्यास अधिक विस्तृत असे क्षेत्र सरकारची मर्जी फारशी न दुखवतां लाभावे म्हणून हिंदु मध्यम वर्गदेखील नेमस्तपणेच वागत होता. इंग्लिश उदार मतांचे पुरस्कर्ते ग्लडस्टन, ब्राइट वर्गरे लोकांना हिंदु राजकारणी पुढारी आदर्श म्हणून समजत. पण मुसलमानांना तसे वाटत नसावे. ग्लडस्टनने तुर्कस्तानवर व आर्मेनियातील कत्तलोवर कडक टीका केला म्हणून मुसलमानांच्या दृष्टीनें तर तो काफिरच ठरला. डिझराएलीचे तुर्कस्तानविषयक धोरण जरासे सौम्य होतें. त्यामुळेच मुसलमानांच्या मनांत त्याच्याबद्दल थोडा पक्षपात दिसून येत असावा.

सर सय्यद अहमदखान याची भाषणे आज वाचून पाहिलीं तर आपणाला मोठें नवल वाटेल. १८८७ च्या डिसेंबरमध्ये त्यांनीं लखनौ येथें केलेल्या भाषणात राष्ट्रीय समेकाच्या अगदीं सौम्य मागण्यांवर सुद्धां ताशारा झाडलेला आढळून येतो.

‘इस्लामी लोकशाहीचे’ पुरस्कर्ते व प्रतिनिधि म्हणून समजले जाणारे सर सय्यद अहमदखान ज्या तऱ्हेची भाषणे करीत होते, तशी भाषणे खुद्द औधचे तालुकदार

अथवा आग्रा, बिहार व बंगाल येथील जमीनदार सऱ्यांच्या काळात करतील किंवा नाहीं ह्याची शंका आहे. तथापि असलीं भाषणें करणारे सर सय्यद हे एकटे एकच होते असें मात्र समजण्याचें कारण नाहीं. त्या काळचीं पुष्कळशीं काँग्रेसमधील भाषणेंसुद्धां आतां वाचून पाहिलीं तर विलक्षण भासतात. त्या काळच्या हिंदु-मुसलमान प्रश्नाचें स्वरूप असे होतें कीं आर्थिक दृष्टीनें आक्रमणशील व उदयोन्मुख अशा मध्यमवर्गाला (हिंदूंना) सरजामी वृत्तीचा जमीनदारवर्ग (मुसलमान) विरोध करीत होता. हिंदु जमीनदार वर्ग मध्यम वर्गाशीं निगडित झालेला असून मध्यम वर्गाच्या मागण्यांविषयी तो तटस्थ वृत्ति स्वीकारीत असे, अथवा पुष्कळ वेळां त्यांच्याविषयी तो सहानुभूतिहि दाखवी. मध्यमवर्गावर त्यांच्या विचारसरणीची छाप पडल्याचें दिसून येई. सरकार अर्थात्च नेहमीप्रमाणें सरजामशाहीच्या बाजूला होतें. उभय जातींतील कनिष्ठ मध्यमवर्ग व जनता यांचा त्या वेळीं राजकारणांत प्रवेशसुद्धां झालेला नव्हता.

सर सय्यद यांचे व्यक्तिमाहात्म्य मोठे असल्यामुळे हिंदी मुसलमान समाजांत त्यांचे चांगले वजन पडून अलिगड कॉलेज म्हणजे आपल्या आशा व अकांक्षा यांचे केंद्रस्थान आहे असें त्या समाजाला वाटू लागतें. बदलत्या परिस्थितींत एकाद्या कल्पनेंतील प्रगतिप्रवणता लवकरच नाहींशी होऊन तिचा प्रगतीला उलट अडथळ मात्र होऊ लागतो. हिंदी प्रागतिक हे अशा प्रकारचें ढळढळीत उदाहरण होत. काँग्रेसची जुनी परंपरा आम्हांची सभाटून ठेवली आहे, तुम्हां आंत घुसलेले नवे लोक उपन्यासप्रमाणे आहांत असें प्रागतिक आम्हांला वारवार बजावीत असतात त्यांचें म्हणणें सत्य आहे. तथापि त्माना असें उमजेना कीं जग पालटत आहे. काँग्रेसची जुनी परंपरा आजपर्यंतच्या पावसाच्या पाण्याने साफ वाहून गेली असून आतां ती केवळ इतिहासरूपाने शिल्लक राहिलेली आहे. जी स्थिति प्रागतिकाची तीच स्थिति सर सय्यद यांच्या उपदेशाची. त्यांचा उच्चार झाला तेव्हां तो योग्य होता व आवश्यकहि होता, परंतु प्रगतिपर अशा एका जातीचे तो ध्येय बनणें संभवनीय नाहीं. त्यांचें आयुष्य एकाद्या पिढीने वाढले असतें तर खुद्द त्यांनींच आपल्या धोरणाची दिशा बदलली असती. त्यांनीं दिलेल्या सदेशांत पालटणाऱ्या परिस्थितीला अनुरूप असे फरफार दुसऱ्या पुढाऱ्यांनाहि करतां आले असते. परंतु सर सय्यदांची कामगिरी इतकी यशस्वी झाली होती आणि त्यांच्याबद्दल लोकांच्या मनांत एवढा आदरभाव निर्माण झाला होता कीं त्यांनीं आंखून दिलेल्या मार्गांत फेरबदल करणे अवघड होऊन बसलें. शिवाय हिंदी मुसलमानांच्या दुर्दैवाने त्यांना नवा मार्ग दाखवतील असे महान् लोकहि त्यांच्यांत पैदा झाले नाहीत. अलिगड कॉलेजने उत्तम कामगिरी बजावली, पुष्कळ लायक अशीं माणसेंहि तयार केलीं, व बुद्धिजीवि वर्गाच्या अभिरुचींत पालट घडवून आणला. परंतु ज्या सामाजिक चौकटींत त्या विद्यालयाची संस्थापना

झाली होती, त्या चौकटीच्या बाहेर विद्यालयाचें पाऊल पडले नाही. त्याच्यावर सरजामी मनोवृत्तीची छाप बसलेली होती सरकारी नोकरी हेंच तेंथें शिकणाऱ्या सर्वसाधारण विद्यार्थ्यांचे ध्येय होऊन बसलें कांहीं धाऱस करावें, नमोमडळांत स्त्रैर भरान्या मराठ्या अशी त्याला ईर्ष्याच वाटत नसे. डेप्यटी कलेक्टरची जागा मिळाली की त्याचे घोडे गंगेत न्हाल इस्लामच्या किन्हेक देशावर पसरलेल्या लोकशाहीचे आपण घटक आहोत ह्या विचारानें त्याचें समाधान होई. व ह्या आफ्फट बंधुसमाजापैकी आपण एक आहो हें जगाला दाखवण्यासाठीं तो मोठ्या ऐटीनें तुर्की फेज टोपी डोक्यावर तिरकीं ठेवून हिंडत असे इतर मुसलमानांच्या बरोबरीनें खाण्यापिण्याचे आणि नमाज पढण्याचे हक्क त्याला मिळाले की लोकशाहीचे सर्व हक्क आपणांस प्राप्त झाले असे समाधान मानून घेऊन हिंदुस्थानांत राजकीय लोकसत्ता आहे कीं नाही याबद्दल तो कधींच फिकीर करीत नसे

अर्थात ही सकुचित वृत्ति व सरकारी नोकरीबद्दल वाटणारा हव्याम हीं अलिगःच्या अथवा इतर ठिकाणच्या मुसलमान विद्यार्थ्यांतच दिसून येतात असें नाही. हिंदु विद्यार्थ्यांतहि याच वृत्ति प्रगट होत असतात. पुढें परिस्थितिच अशी निर्माण झाली कीं पुष्कळना ही चाकोरी सोडून बाहेर पडावें लागलें सर्व सुशिक्षितांच्या वांट्याला येतील इतके नोकरीचे चतकोर सरकारजवळ नसल्याकारणानें सुशिक्षिताचें मध्यमवर्गीय स्वरूप नष्ट झाले आणि असले वर्गान्युत लोकच आज राष्ट्रीय क्रान्तिकारक चळवळीचें आधारस्तंभ बनलेले आहेत

सर सय्यदांच्या राजकीय सदेशाचा विपरीत परिणाम थोटाफार नाहीसा होतो न होतो तोच विसाव्या शतकाच्या सुरुवाताला अशा घटना घडून आल्या कीं मुसलमान व अधिक तजस्वी झालेली राष्ट्रीय चळवळ यांच्यातील दुही वाढवण्यास सरकारला चांगलीच सवड मिळाली. १९१० सालीं “हिंदुस्थानांतील असतोष” या पुस्तकांत सर व्हॅलेन्टाइन चिरोल ह्यांनीं असे लिहून ठेवले आहे कीं “ब्रिटिश सत्तेचा बलिष्ठपणा व टिकाळपणा यांच्याशींच आपले हितसंबंध व आपल्या आकांक्षा निगडित झालेल्या अहंत अशा हिंदुस्थानांतील एकजात मुसलमानांची खात्री आजच्या घटकइतकी पूर्वी कधींढि पडलेली नव्हती असे म्हणण्यास कोणताच प्रत्यवाय नाही.” राजकारणासबद्दीं भ्रष्टि करणें मोठे धोब्याचें असते कारण व्हॅलेन्टाइन चिरोलनीं वरील विधान केल्यानंतर पांच वर्षांचा काळ लोटण्याच्या आंतच मुसलमानांतील बुद्धिर्जावि लोक आपल्या भोवतालचें कृपण मोडून काँग्रेसमच्या निशाणाखालीं येऊन राहण्याचा विचार करू लागले होते. त्यानंतरच्या आणखी पांच वर्षांच्या अवधींत मुसलमान काँग्रेसपक्षांढि जन्माल बनले व काँग्रेसलाच चढाळ कार्यक्रमाचें धडे देण्यास त्यांनीं सुरुवात केली. परंतु या दहा वर्षांच्या काळांत फारच उलाढाली झाल्या होत्या, आणि महायुद्धामुळें सर्व जगाचा सागाडा खिळखिळ्या होऊन गेला होता.

तापि सर व्हॅलेन्टाइन ह्यांनीं दिलेला निर्णय योग्यच होता असें वरवर

पाहणाऱ्याला वाटेल कारण आगाखान हे मसलमानांचे पुढारी म्हणून मिरवू लागले होते. आगाखान स्वतः मध्यम वर्गाचे पुढारी मुर्खीच नसताहि हे स्थान त्यांना प्राप्त करून घेता आले ह्यावरून मुसलमान समाजांत सरजामदारी परपरेचा प्रभाव अद्यापि टिकून होता ही गोष्ट सिद्ध होण्यासारखी आहे. ब्रिटनमधील अधिकारी वर्गाशी त्याचे फार घरोघ्याचे संबंध असल्यामुळे ब्रिटिशांना ते प्रिय वाटावे ह्यांत नवल नाही अनेक संस्कृतितीर्थांत त्यांनी निमज्जन केलेले होते. त्यांचे वास्तव्य बहुधा युरोपमध्येच असे श्रीमान इंग्रज जमीनदारांप्रमाणे खेळ वर्गरे करमणुकींत त्यांचा वळ जाई जाताय प्रभावबद्द त्यांची मते मुर्खीमुद्दां सकुचित नव्हती. मुसलमानांचे ते पुढारी झाले याचा अर्थ असा की मुसलमान जमीनदार वर्ग व उदयोन्मुख मध्यमवर्ग हे इतःपर सरकारच्या गोटांत सामील व्हावयास उत्सुक बनले होते या मुख्य ध्येयाचा उत्कर्ष माघाचा म्हणून वस्तुतः दुय्यम दर्जाच्या जातीय प्रभावर विशेष भर देण्यांत येऊ लागला होता. बंगालच्या फाळणीमुळे उत्पन्न झालेल्या राजकीय पारस्थितीचा विचार मुसलमानांच्या हितसंबंधाच्या दृष्टीनें करून, “ हिंदूना राजकीय हक्क दिले तर राजकारणात बहुसंख्य हिंदू वरचढ होतील व त्यामुळे ब्रिटिश साम्राज्याला व त्याचप्रमाणे अल्पसंख्य व निःसशय राजनिष्ठ अशा मुसलमान समाजाला धोका येण्याचा संभव आहे. ” ही गोष्ट आगाखानांनी त्या वेळच्या व्हाइसरॉयच्या नजरेस आणून दिली, असे सर व्हालेंटाइन चिगेलनीं म्हटले आहे.

अशा प्रकारे ब्रिटिश सरकारशी मुसलमानांचे संगनमत झाल्याचे वरकरणीं दिसत असले, तरा आंतून निराशाच बनाव बनत होता. नवोदित मध्यमवर्गीय मुसलमानांना सद्यःस्थिती जाचक वाटू लागली होती व राष्ट्रीय चळवळीकडे ते अधिकाधिक प्रमाणांत खेचले जात होते हा गोष्ट खुद्द आगाखान यांच्याहि लक्षांत येऊन चुकली होती व त्यांनी आपल्या स्वभावानुरूप ब्रिटिश सरकारला बजावूनहि ठेवले होते. लढाई सुरू होण्यापूर्वी फेब्रुवारी दिवस १९१४ सालच्या जानेवारीत एडिंबरो रिव्ह्यूमध्ये लिहिलेल्या एका लेखात हिंदु-मुसलमानांत फूट पाडण्याचे धोरण सोडून देऊन हिंदू व मुसलमान तरुणांताल जहाल राष्ट्रीय वृत्तीला पायबंद घालण्यासाठी दोन्ही जातीतील नेमस्त लोकाना सरकारने एकत्रय करावे असा सल्ला त्यांनी सरकारला दित्याचे आढळते ह्यावरून मुसलमानांच्या जातीय हितसंबंधांचे रक्षण करण्यापेक्षां हिंदुस्थानांत राजकीय परिवर्तन घट्टे नये या दृष्टीनेच त्यांची धडपड सुरू होती हे उघड दिसते.

परंतु आगाखान काहीहि बोलले अथवा ब्रिटिश सरकारने काहीहि केले, तरी राष्ट्रादाकडे मध्यम वर्गातील मुसलमानांची पावले वळवी हे क्रमप्राप्तच झाले होते. महायुद्धामुळे ही क्रमप्राप्त गोष्ट अधिकच त्वरेने सिद्ध झाली. आघाडीवर नवे नवे पुढारी चमकू लागल्याबरोबर आगाखानांचा प्रभाव नष्ट होत चालली. अल्लिगड कॉलेजचेहि स्वरूप पालटले. नव्या राजकीय पुढार्यांपैकी अत्यंत प्रभावशाली असे

दोषेहि अह्नी-बधू अलिगटचेच विद्यार्थी होते. डॉ. अन्सारी; मौलाना अबुल कलम आझाद वगैरे अनेक मध्यमवर्गीय पुढारी मुसलमानांच्या राजकारणांत लक्ष घालू लागले. श्रीयुत जिन्दा हेहि सौम्यसा भाग घेत असत. गांधीजींनी जिन्दांव्यतिरिक्त सर्व मुसलमान पुढाऱ्यांना असहकाराच्या चळवळीकडे खेचून नेले व १९१९ ते २३ पर्यंतच्या चळवळींत ह्या पुढाऱ्यांनी चांगठा कामगिरीहि बजावली.

तदनंतर मात्र पिछेहाडीला सुरुवात झाली. हिंदु व मुसलमान जातीतील जातिनिष्ठ आणि मागसल्ले घटक पुन्हा पुढे सरसावले. त्यांची प्रगति फार सावकाश पण अव्याहतपणे होत होती. जातिविरोधाने पेट घेतलेल्या असल्यामुळे हिंदु महासभेला याच वेळी पहिल्या प्रथम थोडेसे महत्त्व प्राप्त झाले. तथापि राजकारणांत तिची छाप काँग्रेसवर फारशी पडली नाही. गमावलेली प्रतिष्ठा पुन्हा मिळवण्याच्या कार्यां मुसलमान जातीय सस्थांना हिंदुमहासभेपेक्षा अधिक यश प्राप्त झाले तरीहि एक प्रबळ असा मुसलमान पुढाऱ्यांचा गट काँग्रेसला चिकटून राहिला होता. राजकीय दृष्ट्या निखालसपणे परगतिक अशा जातिनिष्ठ पुढाऱ्यांना ब्रिटिश सरकारने उत्तेजन दिले ह्या लोकांना यश मिळतेसे पाहून हिंदुमहासभेमाहि परागताच्या बाबतीत त्यांच्याशी स्पर्धा करू लागली. अशांत तरी सरकार कृपावन्त टाईल अशी तिला आशा वाटत होती. महासभेतील जहाल लोकांची हकालपट्टी झाली अथवा त आपण होऊनच हिंदुमहासभेला सोडून गेल आणि हिंदुमहासभा वगैरे मध्यम वर्गांची व विशेषत. सावकारांची व पेढीवाल्यांची केंवारी बनली

दोन्हा बाजूच्या जातिनिष्ठ कार्यकर्त्यांचा लढा मध्यमवर्गाला मिळणाऱ्या नोकऱ्यासाठीच चालू होता व सर्वांना पुढाऱ्यां इतक्या नोकऱ्या नमल्यामुळे हिंदु-मुसलमान जातिनिष्ठामध्ये हमरीनुमरी सुरू होता. विद्यमान नोकऱ्या स्वतःच्या हाती असल्यामुळे हिंदु बचावाच्या धोरणाने, तर आधिकारिक नोकऱ्या मिळाल्या म्हणून मुसलमान चढाईच्या धोरणामुळे लढत द्यात. नोकऱ्यासाठी मुरू असल्या ह्या लढ्याच्या मागे आणखी एक बराच महत्त्वाचा कलह मुरू होता त्याचे स्वरूप ततोतत जातिनिष्ठ असे नसले, तरी जातीय प्रभाव त्याचा परिणाम झाल्यावाचून राहिला नाही. एकदरीने पाहता पंजाब, सिंध आणि बंगालमध्ये शहरांत राहणाऱ्या सधन व सावकार लोकांत हिंदूंचा भरणा होता. त्या प्रांतांतील मुसलमान गरीब व कर्जबाजारी असून ते शेतकी काम करीत. त्यांच्यामध्ये उत्पन्न हाणारे कलह बहुधा आधिक स्वरूपाचे असले, तरी त्याला जातीय स्वरूप देण्यांत येत असे. अलीकडच्या कांही महिन्यांत शेतकरी-कर्जाचा बोजा कमी व्हावा म्हणून जे ठराव निरनिराळ्या प्रांतांतून (विशेषतः पंजाबमध्ये) आलेले आहेत, त्यांवर झालेल्या चर्चेत एक गोष्ट प्रमुखाने दिसून येत ती अशी की हिंदुमहासभेच्या प्रतिनिधींनी असल्या प्रकारच्या कायद्यांना नेहमीच विरोध केलेला असून सावकारांच्या वर्तानेच ते तरफदारी करीत असलेले दिसतात.

मुसलमानांच्या जातिनिष्ठेवर टीका करून आपली राष्ट्रभक्ति मात्र शक्यतात आहे असे हिंदुमहासभा मोठ्या आग्रहाने प्रतिपादित असते. - मुसलमानांच्या जातीय सस्थांची जातिनिष्ठा कळसाला पोचली आहे ही गोष्ट तर स्पष्टच दिसत आहे. हिंदु महासभेची जातिनिष्ठा इतक्या उघडपणे दिसून येत नाही. तिच्यावर राष्ट्रवादाच्या मुल्यमायाचा हात चढवलेला असतो. परंतु खऱ्या राष्ट्रहिताच्या व लोकपत्ताक स्वरूपाच्या मागणीच्या तेजावाचा हात लागून बरिष्ठवर्गीय हिंदूंच्या हितसंबंधाना धोका पोचणार असा प्रसंग उत्पन्न झाला की हा राष्ट्रीयत्वाचा मुल्यमा उठून जातो. ज्या ज्या वेळी असा प्रसंग आला, त्या त्या वेळी महासभा कसाला उतरत नाही असे सिद्ध झालेले आहे. अल्पसंख्याकांच्या आर्थिक हितसंबंधाचे रक्षण व्हावे एवढ्याच हेतूने बहुसंख्याकांच्या वारवार जाहीर झालेल्या मतांची पर्वा न करतां सिंध प्रांताचे विभक्तीकरण होऊं नये असा दृष्ट हिंदुमहासभेने धरला होता.

तथापि हिंदु व मुसलमान जातिनिष्ठांच्या अराष्ट्रीयत्वाचे अगदी नाशवे प्रदर्शन मंडळाकार परिषदेच्या वेळीं झाले. अगदीं कठर जातिनिष्ठ मुसलमानांची नेमणूक करण्याचे धोरण सरकारने ठेवले होते आगाखान व त्यांचे साथीदार यांचे लाटे लाटे यांच्या कडबोरोबर जे काहीं मेथकूट जमले, ते औरच ! तेवढ्यावर भागल नाही म्हणूनच की काय एक पाऊल पुढे जाऊन युरोपियन असोसिएशन वगैरे सस्थांच्या प्रतिनिधीशीहि त्यांनीं सगनमत केले. ही घटना मात्र फारच खेदजनक होती कारण हिंदुस्थानांत राहून हिंदी स्वातंत्र्याचे कट्टे वैरी कोणी असतील तर ते युरोपियन असोसिएशनचे लोक.

आगाखान कपूच्या तोडांस तोड म्हणून ब्रिटिशांच्या हितास पोषक व जनतेच्या स्वातंत्र्यास विघातक अशा हरतऱ्हेच्या सरक्षक बंधनांची मागणी हिंदुमहासभेनेहि पुढे टाकली व ब्रिटिश सरकारबरोबर सहकार्य करण्यासाठीं मुसलमानांबरोबर त्यांची अहमहमिका सुरू झाली. त्यामुळे फलप्राप्ति तर झाली नाहीच, पण स्वतःची नाचक्की आणि गप्पाचा विश्वासघात मात्र त्यांनीं केला. मुसलमान जातिनिष्ठ कांहीं आळ राखून तरी बोलले. पण हिंदु पुढ्यांनीं त्यांची सुद्धां पर्वा केली नाही.

हे दोन्ही वाजूचे जातीय पुढारी सव्येनें अल्प अशा बरिष्ठवर्गीय प्रगतिविरोधी गटांचे प्रतिनिधि असून जनतेच्या धार्मिक श्रद्धेचा उपयोग ते आपले हित साधावे म्हणून करून घेत असतात ही गोष्ट ध्यानांत धरण्यासारखी आहे. आर्थिक प्रश्न आले की ते दडपून टाकावयाचे किंवा त्यांना बगल द्यावयाची असे प्रयत्न दोन्ही जातींच्या पुढ्यांकडून होत असतात. हे प्रश्न दडपून टाकणे इतःपर शक्य नाही असा काळ लवकरच येईल, आणि मग आगाखानानीं वीस वर्षांपूर्वी सरकारला जो उपदेश द्या होता त्याचेच प्रतिबिंबि दोन्ही जातींचे पुढारी काढू लागतील ह्याविषयी शक्यच नको. ता प्रकार काहीं अशां ज्ञानाच सुरू झालेला दिसत आहे. कारण हिंदुमुसलमानांच्या पुढ्यांनीं लोकांसमक्ष कितीहि दगडफक केली तरी मध्यवर्ती

कायदेमंडळांत दडपशाहीचे कायदे पास करण्यासाठी दोघेहि मरकागला हातभार लावीत असत.त. ओटावान्काराच्या ताटाभोंवतीं तर हे तीनही गट अगदीं मांगीला मांडी लावून बसले होते.

इकडे हुजूर पक्षातील कट्टर लोकांशीं आगा-गानांचे रहस्य चालून आहे. १९३४ आक्टोरमध्ये झालेल्या ब्रिटिश गेवरी लंगच्या खग्याच्या वेळीं आगवान हे सन्मान्य पाहुणे म्हणून बल उं लंडन हे अध्यक्ष म्हणून हजर होते ब्रिटिश सरकार वाढवण्यांत यावे ह्या लॉर्ड टाटा यांच्या ब्रिस्टल येथील हुजूर परिषदेतील मुत्तलेला आगागवानांनीं मुत्तकटाने पाठव्या दिल्या ब्रिटिश आरमार वाढवचे ह्याची काळजी खुद्द बल विनयपक्षां आगागवानांनाच अधिक लागले. दिवत '

नंतर एकाच महिन्यांत म्हणजे १९३४ च्या नोव्हेंबरात अशा वातमी आशी की लंडनमध्ये मुसलमान प्रजा व ब्रिटिश तख्त यांची मैत्री चिरकाल टिकवी म्हणून एक चित्रपट नाजगा रीत्या दाखवण्यांत येत आहे. त्या प्रमर्गी सन्माननीय पाहुणे म्हणून आगागवान व लॉर्ड टाटा हे दुककल हजर होते. साधाज्यातील घटामोर्तत आगागवान आणि लॉर्ड लंडन यांनी जोडी आपल्या इकट्या मरूप आणि जपकरवा जोनी-प्रमाणे अमेय झालेला दिवते. या दोघाचे अशा प्रकारे मंतकत जमलें अष्ट देवलील हिंदुस्थानला फार मोय सुधारणांचा हप्ता दिला म्हणून आगागवान हुजूर पक्षावर लॉर्ड लंडन यांनी निर्दयपणें एकमार्गा टीका चालू ठेवलीच होती *

अलीकडे मुसलमान जातिनिष्ठ पुढाऱ्यांच्या भाषणांतून व वर्तमानां नील मुलाखतींतून एक निराळाच ध्वनि उमटू लागला आहे त्याला विशेष महत्ता पालं तरी सर्वच लोकांना तसे वाटणार नाही. त्यावर्णन जातिनिष्ठ भावनांचा कळ समजून येण्यासारखा आहे ह्या नवीन कल्पनांना प्रसिद्धि बरीच भिळत अमते " मुसलमान राष्ट्र " " मुसलमान सस्कृति " " हिंदु व मुसलमान सस्कृतीतील चिरस्थायी भेद " वगैरे मुद्द्यांवर विशेष भर देण्यांत येतो. ह्यावरून मिद्धांत असा काढावयाचा असतो की या दोन संस्कृतींत मलोखा राहावा व त्यांच्यामध्ये उच्चनीच असे प्रकार उत्पन्न होऊ नयेत म्हणून ब्रिटिश सत्ता हिंदुस्थानात राहणें आवश्यक आहे.

काही हिंदु जातिनिष्ठ पुढाऱ्यांचे विचार ततोतत अशाच धर्तीचे आहेत. फरक इतकाच की आपण बहुसंख्य असल्यामुळें आपलीच सस्कृति अग्रे मात करणार अशी त्यांच्या मनाला आतून आशा वाटत अमते.

हिंदु आणि मुसलमान " सस्कृति " आणि " मुसलमान राष्ट्र " हे शब्द उच्चारले की इतिहासाची केवढी परंपरा, आणि वर्तमान व भविष्य काळासंबंधीचा केवढा तरी चित्रपट डोळ्यांपुढें उभा राहतो. हिंदुस्थानांत पाकिस्तान म्हणजे

* कट्टर प्रगतिविरोधक अशा सर्व व्यक्तींची पक्की एकजूट करण्याच्या न्देशानें नुकतेंच ब्रिटिश सरदार आणि हिंदी मुसलमान यांचें कॉन्सिल स्थापन करण्यांत आलें आहे.

राष्ट्रांतर्गत राष्ट्र स्थापावयाचें आणि तें सृष्टां एकसंध नव्हे तर विखुरलेलें, व अनिश्चित असे राजकीय दृष्ट्या वेदगळपणाची आणि आर्थिक दृष्ट्या अचाट अशी ही कल्पना आहे. तथापि कल्पना टाकाऊ अमली तरी तिच्यामुळे अन्तःस्थ मनोवृत्ति समजण्यास मदत होते. अशीं स्वतंत्र आणि फुटीर राष्ट्र मध्ययुगांत आढळून येत असत. जातिनिष्ठांच्या कल्पनेनें वसवलेले हे मुरालमान राष्ट्र, खरे राष्ट्र न राहतां फक्त धर्मानें एका जवळलेला देशसमुदाय असा त्याचा अर्थ होईल त्यांची इच्छा अशी दिमत कीं, आधुनिक पद्धतीचीं राष्ट्र असतांच उपयोगी नाहींत. आधुनिक संस्कृताला कचऱ्याची पेंटी दाखवून फिरून मध्ययुगात प्रवेश करावा असा त्याच्या म्हणण्यातील तात्पर्यार्थ असावा. अशा राष्ट्रासाठीं नियता म्हणून साहजिकच एक अरेंराव तरी द्या अगूर परकीय सरकार तरी दवें. म्हणजे हा एक केवळ मावर्णा भावनांचा किंवा उभा करण्यात आलेला अमून, आर्थिक प्रश्नांच्या धका-धकीतून आसरा घेण्याचाटो तो फार उपयुक्त ठरणार आहे. भावनावेगांत तर्क-शास्त्रबुद्धा वाहून जाते हेच खरें; पण भावनांची उपेक्षा कळूनिहि चालणार नाहीं. 'मुसलमान राष्ट्र' ही मात्र केवळ एक टूमच आहे. वृत्तपत्रांनीं गाजावाजा कंळा नसता तर लोकांच्या कानांनीं हे शब्द पोचल देखील नसत. ह्या कल्पनेवर कांहीं व्यक्तींचा दृष्ट विश्वास असला तरी वास्तविक जगाच्या स्पर्शाबरोबर हें कल्पनांचें धुके वितळून जाईल.

हिंदु-मुसलमान संस्कृतींच्या कल्पनांचेहि असेंच होणार. राष्ट्रांसाठींल संस्कृतींमधील भिन्न भाव नष्ट होत असून सांस्कृतिक दृष्ट्या जग हें एकसंध दहाप्रमाणें होत चालले आहे. भाषा, रीतिरिवाज, विचारसरणी वगैरे राष्ट्रांचा खास वारसा राष्ट्रापार्शी बराच काळपर्यंत राहिल. परंतु यंत्रशक्तींच्या व विज्ञानाच्या साहाय्यानें व बातम्या, नभोवाणी, चित्रपट वगैरेंच्या द्वारां सर्व राष्ट्रें अधिकाधिक एकरूप होत जातांल. सलग्न होण्याची ही प्रवृत्ति क्रमप्राप्त आहे व ती कोणीहि अटकावू शकणार नाहीं. वज्राघात होऊन आधुनिक संस्कृतींच्या ठिकच्या उडाल्या तर गोष्ट वेगळी. हिंदु व मुसलमान यांच्यामधील तत्त्वज्ञानाची परंपरा भिन्न असली, तरी आजच्या शास्त्रीय व औद्योगिक काळांतील दृष्टिकोणाशीं तुलना करून पाहिली म्हणजे या दोन तत्त्वज्ञानांतील भेद फार मोठा आहे असें वाटत नाहीं. हिंदुस्थानांत खरें रण हिंदु व मुसलमान संस्कृति यांच्यामध्ये माजलेले नपून ह्या दोन्ही संस्कृति व त्या दोहोंपासून अत्यंत भिन्न असणारी जो आधुनिक संस्कृति त्यांच्यामध्ये माजलें आहे. मुसलमान संस्कृतीचें जतन करण्याची तळमळ ज्यांना लागली असेल, त्यांनीं हिंदु संस्कृतीकडे भयचकित मुद्रेनें पाहण्याची जबाबी नाहीं; त्यांनीं पश्चिमेकडून आलेल्या रावणाचा प्रतिकार करण्याची तयारी ठेवावी. आधुनिक संस्कृतीची मुसडी थोपविण्याचे कितीहि प्रयत्न हिंदु व मुसलमान संस्कृति यांच्या अभिमान्यांनीं केले तरी ते फसणार याविषयी मला तरी तिळमात्र शका नाहीं. आणि असले प्रयत्न

निष्फळ ठरले तर मला त्याबद्दल वाईटहि वाटावयाचें नाहीं. जेव्हां या देशांत आगगाडी आली तेव्हांच कोणती संस्कृति आपण स्वीकारणार तें ठरून गेलें. त्याची आपणास दाद नसेल, ती संस्कृति स्वीकारावी अशी आपणास इच्छाहि नसेल, तें वेगळें. आणि सर सय्यदानांनीं अलिगड विद्यालय स्थापन केलें तेव्हांच हिंदी मुसलमानांचें भवितव्य निश्चित झालें. खरें बोलवयाचें तर आवडनिवड पाहत बसावयाला आपणाला फुरसतच नव्हती. बुडणाऱ्या माणसानें सांपडेल त्याचा आधार घ्यावा. त्या वेळीं आवड कसली आणि निवड कसली ?

पण “मुसलमान संस्कृति” म्हणजे तरी काय ? अरब, पर्शियन व तुर्क लोकांनीं गाजवलेल्या पराक्रमांची स्मृति ? कीं भाषा ? कीं कला आणि संगीत कीं रीतिरिवाज ? आधुनिक मुसलमानी कला अथवा आधुनिक मुसलमानी संगीत असा शब्दप्रयोग कधीं कोणीं केलेला माझ्या ऐकिवांत नाहीं. येथील मुसलमानांच्या विचारसरणीवर अरबी व पर्शियन भाषांच्या द्वारां पुष्कळ सस्कार झाले. पण पर्शियन भाषेची जी छाप हिंदुस्थानवर पडली ती धार्मिक स्वरूपाची नव्हती. पर्शियन भाषा, पर्शियन चालीरीति वगैरे गोष्टी हजारों वर्षे इकडे झिरपून येत होत्या व उत्तर हिंदुस्थानांतील सगळ्या भूमीत त्या खोलपर्यंत मुरल्या होत्या. पाश्चात्य देशांत प्रग्नसची जी योग्यता, तीच पौर्वात्य देशांत पर्शियाची. तेथील भाषा व संस्कृति यांचे किरण भोंवतालच्या सर्व देशांत फाकत असत. हा संस्कृतीचा ठेवा सर्व हिंदुस्थानला मौल्यवान वाटावा असाच आहे.

निरनिराळ्या इस्लामी वंशांनीं व देशांनीं जीं महान् कृत्यें केलीं त्यांच्याविषयीं वाटणाऱ्या अभिमानाचा बव मात्र सर्वांत चिवट असा असणार पण तुमच्या भिन्न भिन्न वंशांचा महनीय इतिहास विसरून जा असे मुसलमानांना कोणीच सांगत नाहीं. त्याविषयींची स्मृति पळवित राहावी अशी जर मुसलमानांची इच्छा असेल, तर त्या इतिहासाचें विस्मरण पाडण्यास कोण समर्थ होईल ? वास्तविक पाहतां आपण सर्व आशियांतील लोक युरोपच्या वर्चस्वाला हाणून पाडण्यासाठीं एक होऊ पाहणारे, म्हणून मुसलमानांच्या गतपराक्रमाचा ठेवा हा आपणां सर्वांच्याच मालकीचा आहे असे आपण मानिलें पाहिजे. अरब आणि स्पॅनिश लोकांच्या युद्धाचा अथवा धर्मयुद्धांचा (क्रुमेड) इतिहास वाचू लागलें कीं, माझ्या मनांत नेहमींच अर्बांविषयीं पक्षपात उत्पन्न होतो. निःपक्षपाती धोरण ठेवण्याचा किर्ताद्वि प्रयत्न केला, तरी आशियांतील लोकांचा प्रश्न आला कीं, माझा पक्षपाती वृत्ति उच्चल खाल्ल्याशिवाय राहत नाहीं.

‘मुसलमान’ संस्कृति ही काय चीज आहे तें समजून घेण्याचा मीं बराच प्रयत्न केला; पण मला त्याचा मुळीच काहीं उलगटा झालेला नाहीं. उत्तर हिंदुस्थानांतील मध्यमवर्गीयांची मूळभर मुसलमान आणि हिंदु लोकांवर पर्शियन भाषा आणि रीतिरिवाज यांचा पगडा बसलेला आढळतो. जनतेकडे पाहवें तर फार लांब नाहीं, फार आंमूड नाहीं असा एक विशिष्ट पायजमा, विशिष्ट तऱ्हेने कापलेल्या

मिशा, मुर्तीच न कापलेली दाढी आणि एक प्रकारचा घेरा हीच काय ती " मुसलमान सस्कृतीची " लक्षणे त्यांच्यापार्शी उरलेली आहेत. खरे म्हणजे हे भेदमुद्दां शहरांतून विशेषेकरून आढळतात. पण तेहि विलयास जात आहेत मुसलमान शेतकरी आणि कामकरी त्यांच्या हिंदी बांधवांपेक्षां मुर्तीच निराळे दिसत नाहीत. मुसलमानांनील पादरपेशा लोकांत मुद्दां दाढीचें प्रस्थ उरलेलें नाही. तथापि अलिगडच्या लोकांना तुकी फेझ टोपी वापरण्यांत अद्यापि भूषण वाटते. (तिच्या तुकी म्हणतात, पण तुर्कस्ताननें ती केव्हांच भिरकावून दिली आहे.) मुसलमान स्त्रियांत साडीचा प्रसार होत आहे व पडद्यांतूनहि त्याचे पाऊल हलकेच बाहेर पडू लागले आहे. दाढी-मिशा, शेंब्या वगैरे गोष्टी मला आवडत नाहीत, पण अभिरुचीमदलचे माझे नियम दुसऱ्यावर लादण्याचा मला काय अधिकार ? परंतु कावूलमधील नागरिकांच्या दाढ्या सफा उतरवण्यास अमानुषाने मुद्दात केलेली पाहून मात्र मला फार आनंद वाटला होता हे कवूल केले पाहिजे. सदोदित मागे मुरडन पाहणाऱ्या व हातातून निसटून चाललेल्या गोष्टी पकटून ठेवण्यासाठीं सदोदित धटपड करणाऱ्या हिंदुमुसलमानांचे दृश्य मोठे करुणाजनक आहे गतकालाचा उच्छेद करावा अथवा त्याला जलसमाधि द्यावी असे मी म्हणत नाही. खगोखर सुंदर अशा अनेक गोष्टींनी आपला इतिहास अलंकृत झालेला आहे आणि त्या गोष्टी टिकूनहि राहतील हे निःसंशय. पण तसत्या सुंदर वस्तु रक्षण करण्यासाठीं ह्या पुराणाप्रिय व्यक्तींची धडपड चालू नसून केवळ निर्मात्यवत् आणि क्वचित् प्रसर्गां अहितकर अशा गोष्टींचे जतन करण्याचाच ते प्रयत्न करीत असतात ।

अलीकडच्या काही वर्षांत मुसलमानांना चांगलेच धक्के मिळाले असून त्यांनीं हृदयाशीं घट धरून ठेवलेल्या मूर्ती छिन्नविछिन्न झाल्या आहेत. इस्लामी राष्ट्रांपैकीं अत्यंत पुढारलेले असे राष्ट्र जे तुर्कस्तान त्यानें खिलापतीचा गाशा गुंडाळला इतकेच नव्हे तर धर्मापासून एक एक हात ते दूरच सरकत आहे. आणि इकडे १९२० सालीं खिलापतीसाठीं आम्हीं केवढे पानिपत केले ' तुर्कस्तानच्या राज्यघटनेत तुर्कस्तान हे मुसलमान राष्ट्र आहे असे शब्द घालण्यात आलेले असले. तरी त्याचे स्पष्टीकरण करताना १९२७ सालीं फेमालपाशानें स्पष्ट वजावले की, " ... हे शब्द तजजोडीच्या स्वरूपाचे अमून अनुकूल काल येताक्षणीच त्यांवर हस्ताळ फांसण्यात येईल. " हा सकल्प त्याने पुढें तडीसहि नेला अशी माझी कल्पना आहे. इजिप्त जरा सावधगिरीने पण त्याच वाटेने चालले आहे तेथे राजकारणाचा धर्माशा काहीं एक सबंध ठेवण्यात आलेला नाही तोच प्रकार अरबी राष्ट्रांचा. सुद्ध अरबस्तान मात्र मागसलेला अमन्यामळे तेथे जग निराळी परिस्थिति आहे. इस्लामपूर्वीच्या काळात नादत असलेली सस्कृति टोक्यासमोर ठेवूनच पर्शिया *

* तेथील सरकारच्या नव्या हुकुमाप्रमाणे या देशाचे अधिकृत नाव इराण असू शकले आहे.

आपला मार्ग आक्रमीत आहे. एवढे, जिकडे तिकडे धर्माळा ओढोटी लागली असून राष्ट्र-वादाच्या लाटा उचबळत आहेत आणि त्या लाटांच्या पोटी नव्या आर्थिक व सामाजिक “वादांची” खळबळ सुरू झालेली दिसत आहे “मुसलमान राष्ट्र” आणि “मुसलमान सभ्यता” यांची गत काय येणार? भावी काळांत ब्रिटिश निशाणाखाली पक्त उत्तर हिंदुस्थानातच का दुर्भिक्ष चेत कायम राहणार आहेत की काय ?

राजव्यवस्थात गुप्त्या गेलेला प्रश्नाकडे अधिकाधिक व्यापक दृष्टीने पाहणे म्हणजेच प्रगत असा जर प्रगतीचा अर्थ असेल, तर जातिनिर्णय व समाकारणे आतांपर्यंतचे वर्तमान जगात बुद्धी आग अव्याहतपणे प्रगतित्रयीची राहिलेले आहे. कारण हृष्टि व्यापक न होता ती अधिकाधिक समुचित व्यापक असेच प्रयत्न त्यांनी आतांपर्यंत केले आहेत काय :

‘ राता बंद ’

मला पकडून पुनः तुरुंगांत घालतील ही नीति कयार्चाच होता. ब्रिटिश सरकारचा स्वभाव नर्म आणि माझा स्वभाव नर्म यांच्यात छत्तीसाचा आकडा-असत्यामुळे माझी मुस्कटदावी होणे कमप्राप्तच होतें या नित्य टोळ्यांपुढे दिसणाऱ्या सभवाचा परिणाम माझ्या कामावर झाला कोणतेहि कम स्वस्थपणे बसून करावे तर मन लगना आणि भिडलेल्या वेळ्यात शक्य तितकें काम भरडून काढावे अशी तर माझी फार दृष्टा होती

तरापी रसपट काढून पकडून घ्यावे असें मला मुळींच वाटत नव्हते. म्हणून तुरुंगाच्या वाटेने जाण्याचे मी शक्य तो टाळीत असें. प्रांतातून व प्रांताबाहेर दौऱ्यासाठी मला निमद्रुणें आली, पण मी नकार दिल्या. कारण असा दौरा वावटळी-प्रमाणे काहीं काळ चालत्या असता, पण सरकारने माझी लगेच उचलवागटी केली असत. एकादा काम सुरू कर्यादर मध्येच थावणेहि शक्य झाले नसते. गात्री अथवा वार्थिंग कामट्याच्या सभामदाना भेटण्यासाठी मी कोठें गेलों तर मात्र मी खुल्या मनानें जाहीर सभांतून भाषण करीत असे. जबलपूरला फार मोठी सभा व भिरवणूक झाली दिह्नी येथे तर मी कधी पाहिला नसल इतका श्रोतुसनुदाय जमला होता. या सभा इतक्या यशस्वी झाल्या की, असल्या प्रकारांची पुनरावृत्ति सरकारला खपणार नाही हे स्पष्ट दिसू लागले. दिह्नीची सभा झाल्यानंतर मला पकडणार अशी दाट बातमी पसरली होती. पण मी त्या वेळी बचावलो. अलाहाबादला परत येताना अलिगड येथील मुस्लिम विश्वविद्यालयाच्या विद्यार्थ्यांपुढें भाषण करण्यासाठी मी थांबलो होतो.

हरतन्हेचे राजकीय कार्य सरकारने दडून टाकलें असता राजकारणा-व्यतिरिक्त दुसऱ्या सार्वजनिक कार्यांत भाग घेण्याची कल्पना मला पसत नव्हती. ज्यांचा आमच्या चळवळीशी कांहीं एक संबंध नाही अशा अनेक किरकोळ गोष्टींमार्गे दडून राहण्याची प्रवृत्ति काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत बळावत चाललेली दिसली. ही प्रवृत्ति कितीहि स्वाभाविक असली, तरी त्या वेळी तिला उनेजन देणे बरोबर नाही असें माझे मत होतें.

परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील कामाची योजना करण्यासाठी १९३३ च्या ऑक्टोबरमध्ये संयुक्त प्रांतांतल कार्यकर्ते जमा झाले. त्या वेळी प्रा. कां.

समिति बेकायदेशीर असत्यामुळे आम्ही अधिकृत रीत्या सभा बोलावली नाही. कारण केवळ कायदेभंग करावा असा आमचा विचार नव्हता. सभेचे स्वरूप खाजगी असले तरी त्यांत गुप्तपणा असा कोणत्याच प्रकारचा नव्हता. या बाबतीत सरकार कांहीं दबळादबळ करील की काय याविषयी शेवटपर्यंत आम्हाला काहीच कल्पना आली नव्हती. सभेमध्ये जागतिक परिस्थितीविषयी म्हणजे आर्थिक मदी, नाझीपथ, कम्युनिझम वगैरे गोष्टींविषयी बराच ऊहापोह झाला. इतर ठिकाणी होणाऱ्या घडामोडींशी हिदुस्थानांतल्या चळवळीचा कसा संबंध पोचतो ते आमच्या कार्यकर्त्यांना कळवे असा एकत्र जमण्यांतला हेतु होता. अखेरीला परिषदेनें एक समाजवादी ठराव पास करून कायदेभंग बंद करण्यांत येऊ नये असें आपलें मत जाहीर केलें. पार मोठ्या प्रमाणात कायदेभंग चालणें शक्य नाही व वैयक्तिक सत्याग्रहसुद्धां थोड्याच वेळांत बंद पडेल याची जाणीव प्रत्येकाला झालेली होतीच. परंतु सरकारची दडपशाही कायम असल्यामुळे सत्याग्रह थांबवूनहि कोणताच फायदा होण्यासारखा नव्हता. तेव्हां केवळ मनःस्थिति प्रकट करण्यासाठीं म्हणूनच कायदेभंग चालू ठेवण्याचे आम्ही ठरविले. तथापि होतां होईल तों मुद्दाम वाकड्यांत शिरून शिक्षा अंगावर ओढवून घेऊ नये अशा सूचनाहि कार्यकर्त्यांना देण्यांत आल्या होत्या. त्यांनीं आपलें नित्याचें काम करीत राहावे व तें करीत असता शिक्षा झाल्या तर तिचा आनंदाने स्वीकार करावा असे धोरण ठरविण्यांत आलें. विशेष काम म्हणून त्यांनीं शेतकऱ्यांशीं असलेल्या परिचयाला पुनः उजळ्या देऊन स्वतःमुठीचा व सरकारी दडपशाहीचा शेतकऱ्यांवर काय परिणाम झाला आहे त्याचे निरीक्षण करावयाचें होतें खंडबंदीचा त्या वेळीं प्रश्नच नव्हता. स्वतःबंदीची चळवळ पुणे-परिषदेनें अधिकृत रीत्या बंद कलेली होती आणि त्या काळाच्या परिस्थितींत पुनः उग्रवर्णी कर्णोद्दि शक्य झाले नसते

आम्ही आंजलेला कार्यक्रम अगदीं योग्य व सरकारच्या टोळ्यांत न खुपेल असा होता. परंतु बेकायदेशीर असे त्यांत कांहींहि नसलें तरी सरकार धरपकड केंद्राशिवाय राहणार नाही अशी आम्हाला खात्री होती त्याप्रमाणे कार्यकर्ते खेडो-पार्टी पोचल्यावर स्वतःबंदी करण्याविषयी प्रचार केला ह्या सवयींवर त्यांना पकडण्यांत आलें व शिक्षा दे झाल्या अनेक कार्यकर्त्यांना अशा प्रकारें अटक झाल्यानंतर त्या भागांत खुद्द आपण स्वतः यावे असे माझ्या मनांत आलें, परंतु इतर कार्यकर्तांत मी गुंतून पडल्यामुळे माझे जाणें त्यावर्णीवर पडले आणि त्यांतून मी मोकळ झालों तोपर्यंत वेळ निघून गेली होती

तेवढ्या वेळांत वर्किंग कमिटीचे सभामंड देगांतील परिस्थितीचा विचार करण्यासाठीं दोनदां एकत्र जमले. वर्किंग कमिटी बेकायदेशीर होती म्हणूनच नव्हे, तर पुणे-परिषदेनें तर्गांथीर्जांच्या सांगण्यावरून सर्वच कॉंग्रेस समित्या व अधिकाऱ्यांच्या जागा तात्पुरत्या बंद करण्यांत आल्या असल्यामुळे वर्किंग कमिटीचा

अधिकृत असा कोणताहि व्यवहार त्या वेळीं चालू नव्हता माझी स्थिति मोठी विचित्र झाली. तुरुंगांतून बाहेर आल्यानंतर हे आत्मनिरोधनाचे शास्त्र मानावयाचे नाही असें ठरवून मी स्वतःला काँग्रेसचा सरचिटणीस म्हणण्याचा क्रम चालूच ठेवला. परंतु माझी अवस्था त्रिशकूप्रमाणे झाली होती. ना कचेरी, ना हाताखाली मागमे, ना अध्यक्ष. गांधीजींचा सद्दा मिलत असला तरी हरिजन-कार्याभाठी काढलेल्या अखिल भारतीय दौऱ्यांत ते चूर असत तथापि आम्हां त्यांना दौऱ्यावर असतानाच जबलपूर व दिल्ली येथे गांठून विचारविनिमय केला. तेथे वर्किंग कमिटीतील नर-निराळ्या सभामंडांत असणारे मतभेद स्पष्ट दिग्दर्शनाले सगळ्यांना मान्य होइल असा मार्गच सापडला. कोर्टीत सांपडल्याप्रमाणे झाले होते. सत्याग्रह चालू ठेवावा अशा मतान्या, व सत्याग्रह बंद करावा असें म्हणणाऱ्यांच्या पारड्यांपैकी कोणते पारडे जड करावयाचे ते ठरविणे गांधीजींच्या हातीं होते. त्या वेळीं गांधीजींचे मत सत्याग्रह चालू ठेवण्याला अनुकूल असल्यामुळे होती तीच स्थिति कायम राहिली.

कायदे मंडळाच्या निवडणुकी काँग्रेसने लढवाव्या की नाही ह्याबद्दल काँग्रेस-बात्यांत चर्चा मुरू असली तर त्या चर्चेत भाग घेण्यांत तात्पर्य आहे असे वर्किंग कमिटीच्या सभासदांना वाटण्याचे कारण नव्हते आणि तशी चर्चा करणे उतावळेपणाचेहि दिसले असते. ‘सुधारणा’ कायदा दोन तीन वर्षे तरी अस्तित्वांत येण्याचा संभव नव्हता, व माध्यवर्ती कायदेमंडळाच्या नव्या निवडणुकी होतील अशीहि काही बातमी नव्हती. मी स्वतः निवडणुकी लढविण्याच्या विरुद्ध नव्हतो. वेळ आली म्हणजे काँग्रेसला निवडणुकीत भाग घ्यावा लागेल हे निश्चित दिसत होते. तथापि तो प्रश्न त्या वेळीं उपस्थित कल्यामुळे युद्धभेद मात्र झाला असता. चळवळ चालू राहिली म्हणजे आमच्यापुढील प्रश्नांचे स्वरूप अधिक विशद होत जाईल व नरम वृत्तीच्या लोकांना काँग्रेसचे खोगिर बळकावणे शक्य होणार नाही अशी आशा मी बाळगून होतो.

वर्तमानपत्रासाठी लेख लिहिणे व मुलाखती देणे वगैरे माझे उद्योग सुरूच होते. अर्थात् शाईत थोडे पार्णा मिसळूनच लेख लिहावे लागत. लेख छापले जावयाचे असल्याकारणाने नियंत्रकांच्या काकटश्रीपासून व अनेकविध कायद्यांच्या कचार्टीतून त्यांचा बचाव व्हावा म्हणून थोडी सावधगिरी ठेवणे भागच पडे. आणि धाडस करण्यास मी तयार झालो तरी मुद्रक, प्रकाशक व संपादक काय म्हणून तयार होतील ? पण एकदरीत उपरोक्त लोकांनी माझ्याशी फार सौजन्याचे वर्तन ठेविले व मला अनेक बाबतींत बरीच मोकळीकहि दिली. अशी सवलत नेहमीच मिळे असे नाही. कधी कधी मुलाखती व लेखांतील कांही भाग गाळण्यांत येई. एकदां तर मी बरेच ध्रम घेऊन लिहिलेला सबंध लेखच्या लेख दडपून टाकण्यांत आला. वाचकांच्या हातीं तो कधीहि पडला नाही. मी फलकल्याला असतांना १९३४ च्या जानेवारीत तेथील एका प्रमुख दैनिकाचे संपादक मला भेटावयास आले. माझी एक मुलाखत

कलकत्त्यातील सर्व सपादकांच्या 'दादा' कडे अभिप्रायासाठी पाठविली, परंतु ती त्यांनी नापसत केल्याकारणाने आम्हांलाहि ती मागे ठेवावी लागत आहे असे त्यांनी मला सांगितले हा सर्व सपादकाचा दादा म्हणजे सरकारने नेमलेला एक नियंत्रक होय.

वृत्तपत्रांसाठी दिलेल्या कांहीं मुलाखतीतून व पत्रकांतून कांहीं गटांवर व व्यक्तींवर मी सडेतोड टीका करित असे, म्हणून माझा त्यांना राग येई. गांधीजींच्या वृत्तीमुळे लोकांत असा एक समज प्रसृत झाला होता की कोणीहि उठावे आणि काँग्रेसवर हवे तसे तोडमुख घ्यावे. त्याचा प्रतिकार होईल अशी भीति नको. टीकाकारांचा असा समज करून देण्याला खुद्द गांधीजींच कारणाभूत झालेले होते व बहुतेक काँग्रेसचे पुढारीहि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून चालत आम्हीच सदिग्ध व सौम्य अशा भाषा वापरण्याचे धोरण ठेवल्यामुळे आमच्या टीकाकारांच्या विचारसरणीतील दोष आणि त्यांची मधिमाधु वृत्ति ही कधीच चवाळ्यावर मांडली जात नसे व दोन्ही बाजू खऱ्या मद्दुःखान्या प्रश्नांना वगळ देत. त्यामुळे फॅसिस्ट देशा-व्यतिरिक्त इतर पाश्चात्य देशात ज्या प्रकारचा खुली चर्चा होते व जसे प्रहार प्रति-प्रहार होतात, तसे कांहींच येथे घडत नसे.

तुमच्या पत्रकांतील तडाखे पाहून आपण तर आश्चर्यचकित झालों असे माझ्या मैत्रिणीने मला पत्रद्वारे कळविले. एकाद्या मांजराप्रमाणे तुम्ही भाव्याने झालेले दिसता, आशाभगाचा तर हा परिणाम नसेल ना ' असा प्रश्न तिने विचारला. तिची मते मला विचारार्ह वाटत असत त्यामुळे तिचे पत्र वाचून मला विस्मय वाटला. आशाभगाचा कटु अनुभव ह्या देशातील सर्वच लोकांना येत असतो. कांहीं अशी माझा व्यक्तिशः मुद्दा आशाभग झालेला असेल, परंतु विचारदमन केल्यामुळे अथवा अपयश आल्यामुळे लागणारी आशाभगाची टोचणी माझ्या मनाला बोटत होती असे मला वाटत नाही. राजकारणात गांधीजींशी माझा परिचय झाल्यापासून एकही तरी गोष्ट मी शिकलों आहे की परिणामाच्या भीतीने विचारांची मुस्कटदायी करावयाची नाही. राजकारणाच्या क्षेत्रात ह्या व्रताच्या पालनामुळे मला अनेक वेळां हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या असल्या, तरा एक प्रकारच्या समाधानाचा लाभहि झालेला आहे. मला वाटते की अशा वृत्ति अर्गा होती म्हणून आशाभगाची कीड आमच्या अंतःकरणाला कधीहि लागला नाही. शिवाय अनेक लोकांच्या मनांत आपल्याविषयी स्तहभाव वास करित आहे ह्या कल्पनेने मुद्दा मनुष्याचे औदासीन्य बऱ्याच प्रमाणांत कर्मा होते, व पराजयाने घायाळ झालेल्या मनाला आराम वाटतो. इतर लोक आपणाला विसरलेले आहेत, आपण जगांत एकाकी उरलेले आहां, ह्या कल्पनेसारखी हृदय जाळून टाकणारी दुसरी भयंकर कल्पना नाही.

असे असले तरी विचित्र आणि दुःखमय अशा जगामध्ये थोडा तरी आशा-भग झाल्यावांचून कसा राहणार ? अनेक वेळां असे वाटते की, जगाचे रहाट-

गाडगे म्नासच उलटें फिरत आत्रे. आपण आपलें कर्तव्य बजावीत असलों तरी आजूबाजूच्या लोकांची कुवत पाहिली कीं मनांत सदेह उत्पन्न होतो जगांतील घडामोडींची आणि मानवां व्यवहारांचा, इतकेच काय तर व्यक्तींची व गटांची देखील मला चीड येते. आणि अलीकडे पोशाखांची वृत्तीच्या माणसांचा तर मला अधिकाधिकच संताप येऊं लागला आहे. जिन्हाळ्याच्या प्रश्नांकडे त्यांचें लक्ष नाही; अशा प्रश्नांचा कोणी उल्लेख केला तर तो त्यांना खपत नाही. कारण त्यामुळें त्यांच्या खिशाला चाट बसल अथवा त्यांच्या आवडत्या रुढींचा भंग होईल अशी भीति त्यांच्या मनाला वाटत असते. पण अशा प्रकारें माझा आशाभंग झाला असला व मी रागीट आणि मांजरासारखा भांडखोर बनलों असलों, तरीहि स्वतःच्या व इतरांच्या दोषांकडे पाहून हसण्याची वृत्ति माझ्या मनांतून लुप्त झाली आहे असें मला वाटत नाही.

ईश्वराच्या दयाळूपणावर लोकांची अलोट श्रद्धा असलेली पाहून मला केव्हां केव्हा आश्चर्य वाटते. किताहि धक्के बसोत, तीं ढांसळत नाही. सकटांमागून संकटें कोसळून ईश्वराचा कृपालुपणा नाशाबित झाला तरीहि ईश्वरानें आपल्या श्रद्धेची परीक्षा घेण्यासाठींच हीं सकटे उत्पन्न केलीं आहेत असें त्यांना वाटतें. गेराई हॅपकिन्स यांच्या सुंदर कवितेत व्यक्त झालेले विचार कित्येकांच्या अन्तर्यामीं स्फुटत असतील

प्रगतीवरील, ध्येयावरील, कार्यावरील, मनुष्याच्या चांगुलपणावरील अथवा मानवजातीच्या भवितव्यावरील श्रद्धा ईश्वरावरील श्रद्धेप्रमाणेच नाही काय ? बुद्धिवादाने आपण त्यांचें समर्थन करूं लागलों तर तत्काळ अनेक अडचणी उत्पन्न होतात. आपल्या अंतरंगातील कांहीं तरी तत्त्व केवळ त्या आशंवर आणि त्या श्रद्धेवरच फुलत पालवत राहिलेलें असतें. तेवढा ओलावा नसेल तर जीवन म्हणजे एकाद्या वैराण कातळाप्रमाणे तृणपर्णहीन बनून जाईल

माझ्या समाजवादी मतप्रचाराच्या परिणामाकडे पाहून वर्किंग कमिटीवरील माझे कांहीं सहकारीमुद्दां बिथरले गेलीं कित्येक वर्षे माझ्या मतप्रचाराकडे त्यांनीं कानादोळा केला तसा पुढेंहि केला असता. पण आतां माझ्या कार्यामुळें वरिष्ठ-वर्गीय लोक दहशत खाऊ लागल्यामुळें मतप्रचाराचे निरुपद्रवी स्वरूप कमी कमी होऊ लागलें होतें. माझ्या सहकाऱ्यांचा समाजवादावर मुळींच विश्वास नाही हें मला माहित होते. पण वर्किंग कमिटीचा सभासद असलो तरी माझ्या मतप्रचारानें तिचा हात कोणत्याहि प्रकारें गुतण्याचा संभव नसल्यामुळें मला समाजवादाचा प्रचार करण्याची पूर्ण मुभा आहे अशी माझी समजूत होती. परंतु माझ्या काहीं सहकाऱ्यांचें मत निराळें असल्याचे पाहून मला नवल वाटलें. माझ्या मतप्रचारा-मुळें ते पेंचांत सांपडले म्हणून त्यांचा मजवर रोष झाला. पण मी तरी काय करणार ? मी ज्या कार्याचें महत्त्व अत्यंत मोठें समजत होतो, तें मी अंगाबाहेर टाकावें

की काय ! कॉंग्रेससधवी माझे कर्तव्य व माझा विश्वास यांत विरोध उत्पन्न झाल्यावर जागेचा राजीनामा देऊन बाजूस सरणे समुचित ठरलं असतं. परंतु वर्किंग कमिटी बेकायदा असता व तिचें कामहि धडपणें चाललेले नमता राजीनामा तरी कसा देणार !

डिसेंबर अखेर गाधीजींनी मद्रासहून मला पत्र पाठविले तेव्हां देखील हीच अडचण पुनः उपस्थित झाली. 'मद्रास मेल' मध्ये प्रसिद्ध झालेल्या आपल्या मुलाखतीचें कात्रण त्यांनी मजकडे पाठविलें होतें. बातमीदाराने मजविषयी प्रश्न टाकला असतां त्यांनीं माझ्या कार्याबद्दल जवळ जवळ दिलगिरी व्यक्त करणारं उद्गार काढले होते, व कॉंग्रेसच्या नांवांनं मी ह्या नव्या विचारसरणीचा प्रचार करणार नाहीं असा माझ्या प्रामाणिकपणाबद्दल विश्वासहि प्रकट केला होता. माझ्याबद्दलचा हा उल्लेख मला पसत पडला नाहीच, पण जमीनदारी पद्धतीचे त्यांनीं जे समर्थन पुढें मांडलें होते तें वाचून माझे डोकें बरेच गरम झालें. ती पद्धति म्हणजे राष्ट्राच्या व शेतकऱ्यांच्या आर्थिक जीवनाचें एक इष्ट अग आहे असे त्यांना वाटत असल्याचें पाहून मी थक्कच झालो. कारण मोठ्या जमीनदारांचे व तालुकदारांचें समर्थन करणारे फारच थोडे लोक सध्या विद्यमान असतील. सर्व जगभर त्यांची प्रतिष्ठा पार नष्ट झाली असून, ते येथेहि फार काळ टिकणार नाहीत याविषयी बहुतेकांची खात्री पटलेली आहे. पुरेसा मोबदला मिळून ह्या पद्धतीची इतिश्री झाली तर ती खुद्द जमीनदार तालुकदारांनाहि हवी आहे * तथापि गांधीजींना मात्र ती पद्धति इष्टच वाटत होती आणि निविधारकत्व वगैरेसबर्धां आपले विचार ते अद्यापि बोलून दाखवीतच होते. माझ्या त्यांच्या दृष्टिकोणांत केवढा हा मतभेद ! भाविष्यकार्यां त्यांच्याबरोबर आपण कसे सहकार्य करणार, असे विचार माझ्या मनांत आले. वर्किंग कमिटींत मी राहावे कीं न राहावे ' तेव्हा तरी बाहेर पडण्याचा काहीच मार्ग नव्हता, आणि पुढें मा तुह्यांतच गेल्यामुळें वर्किंग कमिटींत राहावे कीं नाही या प्रश्नाला काही महत्त्वहि उरलें नाही.

घरच्या आवारासावरीत माझा बराच वेळ गेला. आईची प्रकृति सुधारत होती. पण अगदीं मुर्गांच्या पावलांनीं. अद्यापि ती अथरुणावरच पडून असली, तरी आतां प्रकृतीला थोका मात्र काहीच राहिला नव्हता. पॅशाअडक्यांच्या व्यवहाराकडे मी क्रिंथेक दिवसांत पाहिलें नसल्यामुळें सगळीच बजबजपुरी माजला हानी. आद्यापेक्षां खर्च जास्त होत होता, पण खर्चांत कात्री कोठे लावावी ते कळेंना. हाताशी पॅसा उरला नाही असा काळ कधीं येईल म्हणून मी जवळ जवळ उस्सकतेने वाट पाहत

* अखिल बंगाल जमीनदार परिषदेचे स्वागताध्यक्ष श्री. पी. एन. टागोर यांचें भाषण: "आयर्लंडप्रमाणें हिंदुस्थानांतील जमीनदारांना पुरेसा मोबदला देऊन त्यांच्या जमिनीचें राष्ट्रीयकरण झालें तर व्यक्तिशः मला मुळांच खेद होणार नाही." (ता. २३ डिसेंबर, १९३४.)

होतो. आधुनिक जगांत पैसा व मालमत्ता याचा फार उपयोग होतो खरा, पण लांबवर प्रवास करण्यासाठी निघालेल्या माणसाला त्यांचे ओझे त्रासदायकहि होते. कारण मालमत्ता नष्ट होईल, सरकारजमा होईल अशी भीति वाटत राहिल्यामुळे हातूंत धाडस घडत नाही. म्हणून जवळ जें कांहीं थोडेंफार उरले होते तेहि सपून गेलें म्हणजे बरें असें मनांत येई. आमच्या गरजा अल्प असत आणि त्या भागवतां येतील इतके आपण कमावू असा आत्मविश्वासहि मला आला होता. राहणीचे मान कमी केल्यामुळें माझ्या आईला अखेरीच्या दिवसांत त्रास झाला; असे द्वाऊ नये म्हणून मी दक्ष असें. माझ्या मुलीच्या शिक्षणाचीहि आवाळ होऊ नये असे मला वाटे. योग्य शिक्षण घ्यावयाचें तर माझ्या मते तिला युरोपमध्ये ठेवणें जरूर होतें. ह्याव्यतिरिक्त गोष्टीकरितां माझ्या पत्नीला अथवा मला पैशाची विशेष अशी गरज नव्हती म्हटलें तरी चालेल. कदाचित् रिकामा खिसा म्हणजे काय याचा कधीच अनुभव नसल्यामुळेंहि आम्हाला असें वाटत असेल. आज गांठीला पैसा नाही असा काळ खरोखरीच आला तर मनाला गोड वाटणार नाही हे निश्चित. एका बाबतींत पैसा उधळण्याची मला चटक लागलेली आहे ती मात्र सुटणें शक्य दिसत नाही; ती बाब म्हणजे पुस्तकें खरेदी करणें.

जमाखर्चाची तात्पुरती तोडमिळवणी करण्याकरितां माझ्या पत्नीचे दागिने व इतर चांदीचीं भांडीकडो वगैरे सामान विकारें असें आम्हीं ठरविले दहाबारा वर्षांत कमलाने दागिना असा अगावर चढवलाच नव्हता. सगळे दागिने बँकेंतच पडून होते. पण डाम विकण्याची कल्पना कमलाला पसत पडली नाही. आपल्या मुलीला देणगी म्हणून ते यावेत असा तिचा बेत होना.

१९३४ ची जानेवारी उजाडली. अलाहाबाद जिल्ह्यातील आमच्या कार्यकर्त्यांची धरपकड चालू असल्यामुळें आम्हांहि त्यांच्या मागोमाग खेडोपाडीं जाणें इष्ट होतें. स. प्रां. कॉ. समितीचे कर्तृत्ववान चिटणीस रफी अहमद किडवाई हे देखील अटकेंत पडले. स्वातंत्र्य-दिनाचा दिवस सव्वीस जानेवारी जवळ येत चालला. तो सुना जाऊ देणें शक्य नव्हतें, कारण वटहुकुमांना आणि निर्बंधांना न जुमानतां १९३० सालापासून तो दरवर्षीं साजरा करण्याचा प्रघात पडून गेला होता. पण पुढाकार घेणार कोण ? आणि सांगणार काय ? ऑ. इ. कॉंग्रेसच्या अधिकारी वर्गापैकी नांवाला का होईना अधिकारी म्हणून मीच तेवढे काम चालविलें होतें. मित्रांचा सल्ला विचारला तेव्हा कांहीं तरी केलें पाहिजे या बाबतींत एकमत दिसले. पण काय करावें ते एकमतानें ठरेना. मोठ्या प्रमाणावर धरपकड होईल अशी कोणतीहि गोष्ट होतां होईल तीं टाळावी अशी वृत्ति दिसून आली. सरते शेवटीं स्वातंत्र्यदिन योग्य प्रकारें साजरा करावा अशा आशयाचें एक छोटेंसें विनांत-पत्रक मी प्रसिद्ध केलें. कोणत्या रीतीनें तो साजरा करण्यांत यावा तें स्थानिक

कार्यकर्त्यांनी ठरवावयाचे होते. अलाहाबाद जिल्ह्यांत स्वातंत्र्यदिन बऱ्याच विस्तृत प्रमाणावर साजरा होईल अशी आम्ही व्यवस्था करून ठेविली.

आमची अशी अटकळ होती की, स्वातंत्र्यदिनाच्या बाबतीत खटपट करणारांस त्या दिवशीच पकडण्यांत येईल. तेव्हा तुरुंगात जाण्यापूर्वी बंगालमध्ये जाऊन यावे असा मी बत केला. जुन्या सहकाऱ्यांना भेटण्याची इच्छा होतीच. परंतु गेल्या कांहीं वर्षांत अभूतपूर्व अशी संकटे बंगाल प्रांताने ज्या धैर्याने सहन केली, त्या धैर्याबद्दल आदर व्यक्त करण्याचाहि माझा मानस होता. बंगालच्या जनतेला मदत करणे आपणाला शक्य नाही हे मी ओळखून होते. कारण सहानुभूतीने कितीसे कार्य होणार? पण तीदेखील हवीशी वाटतेच. संकटकाळीं सर्व हिंदुस्थानने आपणाकडे पाठ फिरवली, आपण असहाय पडलों आहोत अशी बंगालची समजूत झाली होती. बंगाल-संबंधी इतर प्रांतांची वृत्ति तशी नसली, तरी तेथे हा गैरसमज पसरला होता खरा.

कमलाची प्रकृति दाखविण्यासाठीहि कलकत्त्याला जाणे जरूर होते. पण तुरुंगाबाहेरचा काळ शक्य तेवढा एकमेकांच्या सहवासात जावा अशा मनातून इच्छा असल्यामुळे तिच्या प्रकृतीची हयगय चालली होती "मी तुरुंगाआड झालों की, हवा तेवढा वेळ मिळेल; मग डॉक्टर. पथ्यपाणी आणि ती" असा माझ्या मनांत विचार येई. पण आता लवकरच आपण अटकेंत पडणार; तेव्हा तिच्या प्रकृतीचे निदान तरी आपल्या समक्ष करावे असें मी ठरविले. बाकीचे मग यथावकाश उरकता आलें असतें.

१५ तारखेला कलकत्त्याला जाण्याकरितां निघावयाचे असें कमलाने आणि मी ठरविलें. कलकत्त्याहून परत आल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळवा म्हणून इतक्या लवकरचा बेत ठरला होता.

धरणीकंप

१९३४ जानेवारीच्या १५ तारखेची दुपार. आमच्या घराच्या व्हरांच्यांत उभा राहून मी कांहीं शेतकऱ्यांबरोबर बोलत होतो. वार्षिक माघ मेळ्याला शरभ झाला असल्यामुळे आमच्या घरी लोकांची एकसारखी रीघ लागून राहिली होती. एकाएकी माझे पाय लटपटू लागले आणि तोल सांवरतां सांवरतां नाकी नऊ आले. जवळच्या एका खांबाला मी घट्ट धरून राहिलो. दरबाजे दणदण आपटू लागले व जवळच्या स्वराज्य-भवनावरील कौले घसरत होती त्यांचा गडगडाटासारखा आवाज होऊ लागला. धरणीकपाचा कांहींच अनुभव नसल्याने प्रथम हा काय प्रकार चालला आहे तेंच उमगेना. पण लौकरच सर्व प्रकार लक्षांत आला, व हा गवा अनुभव मला मोठा मजेशीर वाटला. शेतकऱ्यांना उद्देशून चाललेले भाषण मी सुरू ठेविले आणि त्यांना धरणीकपाची माहिती सांगू लागलो. इमारतीच्या बाहेर धूम ठोक असे माझी वृद्ध आत्या मला ओरडून सांगत होती. पण ती कल्पनाच मला वेडेपणाची वाटली. धरणीकपाची मला फारशी भीति वाटत नव्हती. आणि कांहींहि झाले असते तरी अथरुणाला खिळलेल्या आमच्या आईला आणि वर सामानाची बांधाबांध करित असलेल्या माझ्या पत्नीला तसेच सोडून मी दूर जाणे शक्यच नव्हते. बराच वेळ धक्के बसत होते. मग ते थांबले. थोडा वेळ तो एक चर्चेचा विषय होऊन राहिला होता. नंतर कोणालाच त्याची आठवण राहिली नाही बिहारमधील लक्षावधि लोकाना ती तीन मिनिटे कशी गेली असतील त्याची आम्हास त्या वेळी दाद ना खबर.

त्या रात्रीच आम्ही कलकत्यास गेलो. धरणीकपाने उध्वस्त झालेल्या बिहारच्या दक्षिण भागांतून आमची गाडी गेली, पण आम्हाला कांहींच कल्पना आली नाही. दुसऱ्या दिवशी कलकत्याला धक्क्याची भगदी उडत उडत बातमी कळली. नंतर हळूहळू फुटकळ बातम्या येऊ लागल्या. व तिसऱ्या दिवशी सकाळचा स्थूल आराखडा आमच्या डोळ्यांसमोर उभा राहिला.

आमच्या कलकत्ता येथील कार्यक्रमांत आम्ही मग्न होतो. अनेक डॉक्टरांच्या वरचेवर भेटी घ्याव्या लागत. अखेरीस एक-दोन महिन्यांनी औषधोपचारासाठी कमलने पुनः कलकत्यास यावे असे ठरले. पुष्कळ दिवसांत मित्रांच्या व काँग्रेसमधील सहकाऱ्यांच्या गाठीभेटी झाल्या नव्हत्या त्याहि झाल्या. पण तेथे

असतांना सर्व काळ छातीवर कसले तरी दडपण पडल्याप्रमाणे मला वाटत होते सरकारची वक दृष्टि आपणांकडे वळेल या भीतीने लोक हातपाय हालविण्यामहि तयार नव्हते असे दिसून आले त्यांनी खूपच हाल सोसले होते. हिंदुस्थानात दुसऱ्या कोठे घेत नसतील तरी दक्षता कलकत्त्याची वृत्तपत्रे घेत असत. इतर प्रांतांतल्याप्रमाणे येथेहि पुढील कार्याविपर्यायांच्या विचारांत अस्पष्टता व गोधळ आहे असे आढळून आले. भीतीपेक्षा ह्या सदहवृत्तीमुळेच काम होत नसावे. कलकत्त्याला फॅसिस्ट, समाजवादी व कम्युनिस्ट असे सर्व प्रकारचे विचार दृष्टीस पडले. निरनिराळ्या विचारसरणीच्या गटांना एकमेकापासून अलग करणेहि मोठे कठिण काम होते, कारण विचाराची गुतागुत होऊन गेली होती. दहशतवाद्यांच्या चळवळीचा ताशा सरकार सारखा बडवीत असले, तरी त्याविपर्यायांची अधिक चौकशी करण्याची सधि मला मिळाली नाही व मला तितका सवडडि नव्हता तथापि दहशतवाद्यांला राजकारणाच्या दृष्टीने मुळीच महत्त्व उरले नसून खुद्द दहशतवाद्यांचा त्या कार्यपद्धतीवरील विश्वास उडाला असल्याचे मला समजले ते निराळ्या दृष्टीने विचार करू लागले होते. सरकारी दडपशाहीमुळे मात्र सृष्टीची भावना जागृत होऊन कांहीं व्यक्ति खवळून जात व त्यांची वैरदुद्धि जागृत होई. दोन्ही पक्षांत सृष्टीची भावना खोल रुजल्याप्रमाणेच व्यवहार घडत होत. दहशतवादी कृत्ये घडू लागली की कोणतेहि सरकार त्यांचा बीमोड करण्याचा प्रयत्न करणारच. पण सुक्याबरोबर ओल्यालाहि सरसकट भाजीत जाण्यापेक्षा धामेपणाने आपला व्यवहार चालविणेच सरकारला जास्त शोभून दिसते. कदाचित् अशा प्रसंगी मायथानता रक्षणेहि अशक्य होत असेल. दहशतवादाची कृत्ये ही रोगाच्या बाह्य लक्षणाप्रमाणे आहेत. रोगाचे उच्चाटन न करता केवळ बाह्य लक्षणावर उपाय करित वमणे व्यर्थ होय.

दहशतवाद्यांशी सबंध ठेवल्याचा आरोप ज्या तरुण स्त्री-पुरुषांवर करण्यात येतो, त्यांच्यापैकी अनेकजण गुप्त कामाचे आकर्षण वाटल्यामुळे तिकडे वळत असावेत धाडसी प्रवृत्तीच्या तरुणतरुणीना गुप्त व साहसाची कामे साहजिकच प्रिय असतात. ब्रिज्ज्वातम्या आपणाला कळव्या, बाहेर ज्याच्याविषयी एवढा डांगोरा पिटला जात आहे ते आहे तरी काय व गुप्तपणे वावरणारे हे लोक तरी कोण आहेत ते पाहणे असे त्यांना वाटते. गुप्त पोलिसांच्या गोष्टीविषयी जशी उत्सुकता तशाच दहशतवाद्यांबद्दल. दहशतवादी कृत्ये आपण करावे अशा त्यांची मुळीच इच्छा नसते; पण पोलिसांचे तर्कशास्त्र असे धावते की, शकास्पद लोकांशी ज्यांचा ज्याचा नुसता सबंध असेल, ते सगळेच शकास्पद. दुर्दैवाचा विशय जोर नसला तर स्थानबद्धता अथवा राजकीय कोडवाढा एवढ्यावरच भागते.

कायदा आणि व्यवस्था यांच्यासाठी त्रिटिशांचे गोडवे गाण्यात येतात. कायदा व व्यवस्था ह्यांचा मी देखील चाहता आहे. जीवनांत शिस्त असणे मला आवडते. गोधळ,

गैरव्यवस्था आणि गबाळेपणा यांचा मला मोठा तिटकारा आहे. पण जनतेच्या मारुती सरकारकडून जो कायदा व जी व्यवस्था लादण्यांत येते, त्यांच्याविषयी स्वतःच्या कटू अनुभवांमुळे माझे मन साशक्त झाले आहे. सत्तारूढ गटाची इच्छा म्हणजे कायदा आणि सर्वत्र भीतीमुळे प्रस्थापित झालेली शांतता व निःशब्दता म्हणजेच सुव्यवस्था. ज्या राष्ट्रांतील व्यवस्था सरकारच्या दडकेशाहीवांचून टिकू शकत नाही, त्या राष्ट्रांवर लष्करशाही चालू आहे. असेच म्हटले पाहिजे. एक हजार वर्षांपूर्वी लिहिलेल्या कल्हण कवीच्या राजतरंगिणी नांवाच्या ऐतिहासिक महाकाव्यांत कायदा व व्यवस्था यांच्या ऐवजी धर्म व अभय असे शब्द वापरलेले असून त्यांचे रक्षण राजाने प्रयत्नपूर्वक करावे असे सांगितले आहे. यावरून त्या काळी कायद्याची कल्पना अधिक उच्च प्रकारची असावी, व लोकांतील निर्भय वृत्तीवरच राज्यांतील सुव्यवस्था अवलंबून असणे योग्य आहे अशी समजूत असावी. लोकांच्या डोक्यावर जबरदस्तीने शांतता लादण्यापेक्षा त्यांच्या मनांत निर्भय वृत्ति बाणावी म्हणून प्रयत्न व्हावेत, ही कल्पना किती तरी पर्तानीं अनुकरणीय अशी वाटते.

कलकत्त्यास आम्ही साडेतीन दिवस राहिलो. पण तेवढ्यामध्ये मी तीन टिकारणी जागीर व्याख्याने दिली. पृथ्वीप्रमाणे ह्याहि ग्नेपेला मी दहशतत्रायांच्या कृत्याचा निषेध केला व ती कशी अहितकारक आहेत ते दाखवून दिले नंतर वगालमध्ये चालू असलेल्या दडपशाहीचाहि मी समाचार घेतला. वगाल प्रांतांत घडून आलेल्या प्रसंगांनीं माझे अतःकरण हेलावून गेलेले असल्यामुळे मी बोललो ते सर्व अत्यंत तळमळीनें बोललो सर्व जनतेवर मारासार विवेक न करतां दडपशाही करून सरकारने मनुष्यजातीची जी अप्रतिष्ठा केली होती, त्याबद्दलचे दुःख माझ्या मनाला विशेष जाणवत होतें. ह्या अप्रतिष्ठेच्या प्रथामुळे राजकीय प्रश्नाला दुय्यम स्थान प्राप्त झाले होते. ह्या तीन भाषणांवरूनच पुढे माझ्यावर तीन निरनिराळे आरोप ठेवण्यांत येऊन मला जी शिक्षा करण्यांत आली ती अद्यापि चालूच आहे.

कलकत्त्याहून रवीन्द्रनाथ टागोर यांना भेटण्यासाठीं म्हणून आम्ही शांतिनिकेतन येथे गेलो त्यांची भेट झाली म्हणजे आनदाचा ठेवाच मिळाल्याप्रमाणे वाटे. ह्यापूर्वी मी दोनदां शांतिनिकेतनला गेलों होतो. कमला मात्र प्रथमच येत होती. आमच्या मुलीला येथे ठेवण्याचा विचार असल्यामुळे जागा एकदां पाहावी म्हणून मुद्दाम कमला तेंथवर आली होती. इदिरा लवकरच मेट्रिक्युलेशन परीक्षेला बसणार असल्यामुळे तिला कोठे ठेवावे, असा प्रश्न आम्हांला पडला होता. सरकारी अथवा निमसरकारी शाळांतून तिने शिकावे ही गोष्ट मला मुळींच पसंत नव्हती. तेथील सर्वच वातावरण वृद्ध खुरटून टाकणारे व अरेराबीचे असे असतें. अशा शाळांतून देखील उत्तम दर्जाच्या स्त्रिया व पुरुष निर्माण झालेले आहेत व होतील यांत शंका नाही. परंतु तरुणांच्या उच्च भावना पुढून व बठवून टाकण्याचे कार्य विश्वविद्यालयांतून होत असतें. हा आरोप अशा अपवादामुळे नाहीसा होणे शक्य नाही.

शातिनिकेतनात असली दडुकेशाही नसल्यामुळे तीच जागा आम्हीं पसत केली. परंतु येत असता पाटणा येथे थांबून धरणीकंपसाहाय्याच्या प्रशासवर्षी राजेन्द्रवावरांगेच चर्चा झाली. नुरुगांतून त्याची शकतीच मूटका झालेली होती, व बिनसरकारी साहाय्याच्या कामाचे नेतृत्व ओघानेच त्याच्याकडे आल होते. आमचें धेणें अगदींच अनशिक्षित असें झाले. कारण आम्हीं कडेच्या तारा तेंथे पोचल्याच नाहींत ! कामलेच्या भावाकडे आम्हीं उतरणार होतो, पण त धर जमीनदोस्त होऊन गेले होते. त्या इतरांप्रमाणें आम्हींही उघड्यावरच राहिलो.

दुसऱ्या दिवशी आम्हीं मुजफ्फरपूरला गेलो. धरणीकंप होऊन थरोवर मान दिवस लोटून गेले होत तरीहि मुक्त राने नेरीज करून इतर ठिकाणांच्या दगडविद्यांच्या राशी वाजुला करण्याचा मुर्चाच प्रयत्न झालेला दिसला नाहीं. सफाईचें काम नव् अमतांना अनक प्रेन अहेर काढण्यात मत होतों तेथाल उचस्त झालेली धर पाहून मनात भातीच्या व गाभायांच्या भावना निर्माण होत. धरणीकंपातून येत गाहेर पडलेली मापने घाबरेन अर्थनेत्या झालेली दिसली.

अलाहाबादला आल्यानंतर काप्रेसमधील व काप्रेसवाटेरील लोकांनी काप्रेस व धरणीच्या कामाला अग झडून मुफ्फरपूर, धरणीकंप साहाय्यामुळे धर जाणवण्याला स्वातंत्र्यादन तटकुप करावा असे काहीं सहकाऱ्यांचे मत पडले. परंतु धरणीकंप झाला म्हणून आमच्या कार्यक्रमात मूट का पटावा ते मया व माझ्या दुसऱ्या कांहीं सहकाऱ्यांना कडेना. २६ जानेवारी रोजी अलाहाबाद जिल्ह्यातील अनेक ठिकाणी तून मभा भरल्या शहरातहि मभा झाली व आम्हाला अपेक्षेबाहेर यश. पोलिसांच्या कार्यक्रमात धरून आणताल अशा कल्पना होती परंतु धरणीचा गोष्ट म्हणजे तमें कांहींच घडून आले नाहीं. आमच्या जिल्ह्यातील काहीं शहरांतून व इतर कांहीं शहरांतून थोडाफार धरपकड झाली असेल तेवढीच.

बिहारमधून परत आल्यानंतर लगेच मी एक जाहीर पत्रक काढून मदताचा याचना केली. धरणीकंप झाल्यानंतरच्या पहिल्या कांहीं दिवसांत सरकारने जाहिलाई दाखविली निच्यावर मी त्या जाहीर पत्रकांत टीका केली होती. धरणीकंप झालेल्या भागांतल सरकारी अधिकार्यावर माझा टीका करण्याचा दगडा नव्हता. कारण कोणाचेहि धैर्ये कसास लागेल अशा परिस्थितीशी त्यांना टक्कर यावयाची होती. मात्र मी त्यांनाच अनुलक्षण लिहिलेलें आहे अशी समजूत होण्याजोगे शब्द दुर्दैवाने माझ्या लेखांत आले ही गोष्ट खरी. तथापि बिहार सरकारने दगडमातीचे हीग उचलून टाकण्याच्या वार्मी फारशी चलाखी दाखविली नाहीं, असें मात्र माझें ग्रम मत होते. तशी तत्परता दाखविली असती, तर अनेक जीव वांचले असत. एकट्या मोगार शहरांतच हजारो लोक मृत्युमुखी पडले. मी तीन आठवड्यांनी तेंथे गेलों, तेव्हांदेखील दगडमातीच्या राशाच्या राशी तशाच पडून होत्या. कांहीं मैलांच्या अतरावर जमालपूर येथें हजारों गेल्वंकामगारांची वसाहत होती. तेथील

मजुरांचा धरणीकंप झाल्याबरोबर थोड्याच अवधीत उपयोग करून घेणे शक्य झाले असे. धरणीकंप झाल्यानंतर बाराबारा दिवसांनी माणसें जिवत निघालीं. मालमत्ता सुरक्षित राहावी म्हणून मात्र सरकारनें ताबडतोब इलाज केले, पण जमिनीत डिगान्या-खाली गडप झालेल्या लोकांना बाहेर काढण्याच्या बाबतीत व्हावी तशी खटपट सरकारच्या हातून झाली नाही. त्या टाप्टील नगरपालिकेचे कामहि थड पडलें होतें असे दिसले.

माझी टीका योग्य होती असे मला वाटतें. आणि धरणीकंप झालेल्या भागां-तील लोकांचे मतहि माझ्याप्रमाणेच होतें, असे मलाहि मागहून समजलें. परंतु टीका योग्य अशी वा अयोग्य अशी, तीं तीं प्रामाणिकपणें केलीं होती. त्यात सरकारच्या दोष देण्याच्या उदादा नसून काम तातडीनें मुरू व्हावे म्हणून सरकारच्या इशारा देण्याचीच इच्छा होता. सरकारनें बुद्ध्या नसें वर्तन केलें असा आरोप कोणीच केला नव्हता. प्रसंग अगदीं अमृतपूर्व आणि उराची बोनडी बळवील असा असल्यामुळे हातून चुका घडणाऱि स्वाभाविक होतें माझ्या माहितीप्रमाणे त्यानंतर बिहार सरकारने अत्यंत नेटानें व दळतेनें संकटनिवारणाचे काम हातीं घेतलें.

त्याच माझा ही टीका म्हणून न होऊन बिहारमधील काही लोकांनीं मला प्रवृत्त म्हणून व सरकारची शिफारस म्हणून एक जाहीरपत्रक प्रसिद्ध केले. धरणीकंप व त्यामुळे आवश्यक झालेल्या गोष्टी यांना गौण स्थान देऊन सरकारवर टीका झाली असता आधी आपली राजनिष्ठा व्यक्त करणें हेच अधिक महत्त्वाचें काम आहे अशी ह्या राजशालकाची समजूत असावी हिंदुस्थानात सर्वत्र आढळणाऱ्या मनोवृत्तीचे हे एक अत्युत्तम उदाहरण आहे असे सरकारवर टीका केल्या तर ती सहन होत नाही. पण पाश्चात्य देशात सरकारवर अशी टीका नेहमीच होत असते. येथील मनोवृत्ति लष्करा स्वरूपाची असल्यामुळे टीका झाली कीं सरकारचा तिळपापट होतो. राजाच्या हातून कधीं चूक होत नाही असा ब्रिटिश राज्यघटनेतील एक संकेत आहे; त्याचप्रमाणें येथील नोकरशाहीचा असा संकेत आहे कीं हिंदुस्थान सरकार कधीं चुकत नाही आणि सरकारकडून चूक झाली असे नुसतें सूचित करणें म्हणजे मुद्दां प्रत्यक्ष राजाचा उपमदे करण्याप्रमाणें आहे.

सरकार फार कडक अथवा जुलमी आहे असा आरोप केला असेतां जितका राग येतो त्याहून ते गचाळ आहे, अथवा नालायक आहे असा आरोप केल्या तर सरकारला अधिक राग येतो. जुलमासबधीच्या तक्रारींना सरकार निढाविलें आहे. आणि एका अर्थीं जनतेनें अशा तक्रारी काराव्या हे साम्राज्यवाद्यांना भूषणास्पदच नव्हे काय ! परंतु अधिकारी नालायक आहेत अथवा त्यांच्या अग्नी धारिष्ठ्य नाही, असा आरोप केला म्हणजे त्यांच्या अहकारावर धाव घातल्याप्रमाणें होतें.

ब्रिटिशांचे वर्चस्व कमी झाले अथवा नष्ट झाले तर हिंदुस्थानच्या कारभारात कमालीची अदाधुदी माजणार असा जणू काहीं सिद्धांतच ठरून गेला आहे. इंग्रजांचा

सर्वसाधारणपणे अशाच समजूत झालेली असते व ती ते पुष्कळदां बोलूनहि दाखवतात. हा समज ठाम असला तरीहि प्रगतिपर व जहाल मताचे इग्रज लोक मोठ्या उदार-मनस्कतेनें असे विचार प्रगट करतात कीं, 'कांहीं झाले तरी स्वराज्याची महती सुराज्याला प्राप्त होणे शक्य नाही, म्हणून हिंदी लोकांना स्वराज्यपत्र दिलें पाहिजे. मग ते मसणांत कां जाईनात? जाऊ देत, त्यांची उठावे आपणाला नको.' ब्रिटिश वर्चस्व नाहीसे झालें तर हिंदुस्थानवर काय प्रसंग ओढवेल हें मीं काय सागणार? येथून निघून जातांना ब्रिटिश लोक कशा प्रकारची वर्तणूक ठेवतात, हिंदुस्थानवर कोणाची सत्ता प्रस्थापित होते वगैरे अनेक राष्ट्रीय व आन्तरराष्ट्रीय गोष्टींवर देशाचें भवितव्य अवलंबून राहिल. ब्रिटिशांची मदत घेऊन देखील सध्यां आहे त्याहून अधिक नालायक व सर्वतोपरी अधिक गचाळ अशी राज्यव्यवस्था येथे प्रस्थापित करतां येणें शक्य आहे, असे मला वाटतें. उलट सध्याच्या राज्यकारभारापेक्षां अधिक चोख व हिंदी लोकांच्या दृष्टीनें अधिक हितकारक अशी राज्यव्यवस्था ब्रिटिशांच्या मदतीवांचूनहि येथें सहज प्रस्थापित करून दाखवितां येईल. असा मात्र सभव आहे कीं, शासनयंत्रांतील हिंसक चक्रे आतां इतक्या बिनचूकपणानें चालणार नाहीत, व राज्यकारभाराचीं यंत्रे देखील आतांइतकीं चकचकीत दिसणार नाहीत. पण उत्पादनाचीं, उपभोगाचीं आणि जनतेच्या शारीरिक, मानसिक व सांस्कृतिक उन्नतीला पोषक अशीं कार्ये मात्र अधिक दक्षतेनें व धडाडीनें सुरू होतील, हें निःसंशय. कोणत्याहि देशाला स्वराज्य उपकारकच ठरेल याबद्दल मला शका वाटत नाही. पण खऱ्या-खुऱ्या स्वराज्याचा अभाव असेल तर मात्र स्वराज्याची किंमत मला वाटणार नाही. जनतेचें हित साध्य होत असेल तरच स्वराज्यांत राहाण्याचा फायदा. हिंदुस्थानांतील ब्रिटिश सरकारच्या अर्गी मराज्याची प्रस्थापना करून जनतेच्या राहणीचा दर्जा सुधारण्याचा पात्रता उरलेली नाही, अशा माझी खात्री झालेली असल्यामुळेच तें हिंदुस्थानच्या दृष्टीनें निरुपयोगी झालें आहे, असें मी म्हणतो. सध्यापेक्षां लोक-कल्याणाविषयीं दक्ष असें शासनयंत्र, जनतेच्या राहणीच्या दर्जाची सुधारणा, औद्योगिक व सांस्कृतिक क्षेत्रांची वाढ आणि साम्राज्यशाहीच्या दृष्ट्यांमुळे दृढमूल झालेल्या भीतिप्रस्त मनोवृत्तीचें उच्चाटन, इतक्या गोष्टी होणार असतील तरच हिंदुस्थान स्वतंत्र होण्यांत कांहीं अर्थ आहे. हिंदा जनतेच्या मानेवर आपल्या आज्ञेचें जू चेंपून बसवण्याच्या कामीं ब्रिटिश सरकार व इ. मि. सर्व्हिसचे लोक समर्थ ठरत असले तरी आजकाल या देशांत उपस्थित होणारे प्रथम सोडवण्याची धमक त्यांच्या अर्गी नाही, मग भविष्यकाळां उपपन्न होणारे प्रथम ते कसे सोडवतील तें दिसतेंच आहे. त्याचीं गृहीतकृत्ये व समजुतीच चुकीच्या असून त्यांचा वस्तुस्थितीशी संबंध राहिलेला नाही. मावळ्या समाजरचनेचे प्रतिनिधि बनलेल्या व नकत्या अशा कोणत्याहि सरकारनें अथवा नोकरशाहीनें जनतेवर आपली इच्छा लादण्याच्या कामीं पार काळ यश मिळवण्याची आशाच बाळगू नये.

कंपनीडित भागांत जाऊन तेथे चालू असलेल्या मदतीच्या कामाविषयी अहवाल सादर करण्याकरिता अलाहाबाद-धरणीकंप-साहाय्यक समितीने माझी योजना केली व मी विहारकडे लगेच रवानाहि झालो. त्या उध्वस्त व विन्दित्र झालेल्या प्रदेशांत मी एकटाच दहा दिवसपर्यंत हिंडत होतो. प्रवासांत फार दगदग झाली. धड झोपसुद्धां मिळत नसे. सकाळी पांच वाजल्यापासून रात्री जवळजवळ बारा वाजेपर्यंत आम्हाला काम करावें लागे. भेगाळलेल्या रस्त्यावरून मोटर हाकावा, जेथले पूल कोसळले असतील अथवा रस्ते पाण्याखाली गडप झाले असतील तेथे होण्यांचा आश्रय करावा असें चाललें होतें. जमीनदोस्त झालेल्या इमारती आणि एकाद्या राक्षसी हाताने विदीर्ण केलेले, वळवलेले आणि दुतर्फा असणाऱ्या घरांच्या पायापेक्षांही उच उचललेले शहरांतील रस्ते पाहिले कीं मनाला धाक वाटे. रस्त्यांवर पडलेल्या प्रचंड विवरांतून पाण्याचे आणि वाळूचे लोटच्या लोट वर उफाळून मनुष्ये व गुरेंदोरे त्यांत वाहून गेलीं. पण ह्या शहरापेक्षां सुद्धां उत्तर विहारमधील 'बिहारची बाग' असें म्हटल्या जाणाऱ्या प्रदेशाची पार वाताहत उडून गेली होती. तो टापू बंचिराख झाला होता. मैलच्या मैल वाळू पसरली, पाण्याचीं तळीं सांचलीं आणि जमिनींत मोठमोठ्या घळी पडल्या; ठिकठिकाणीं जमिनीचे फुगे वर येऊन त्यांतून पाणी व वाळू यांचे लोट बाहेर पडले. या प्रदेशाची विमानाने पाहणी करणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनीं सांगितलें कीं कांहीं अशीं महायुद्धाच्या काळांतल्या उत्तर फ्रान्सच्या रणक्षेत्राप्रमाणे खालचा देखावा दिसत होता.

त्या वेळची स्थिति भयकरच असली पाहिजे. धरणीकंपाच्या मुरुवातीला या कुशीवरून त्या कुशीवर असे झोके बसल्यामुळे उभे होतें तेवढें माणूस जमिनीवर लोळवलें गेलें मग खालवर हिसकें मुरू होऊन तोफा डागाव्या अथवा हजारी विमाने आकाशांत घरघरू लागवीं, त्याप्रमाणे गटगडाट झाला आणि जमिनीवर प्रचंड टेंगळे उठून त्यातून व खोल विवरातून पाण्याचे एवढाले लोढे वर उसळले कीं जमिनीवर दहा ते बारा फूट पाणी सांठलें. दोनतीन मिनिटांतच ही सारी उलथापालथ होऊन नंतर सर्व गप्प झालें. पण हें घडत असतां ज्यांनीं तें पाहिले, त्यांना प्रत्यक्ष प्रलयकाळ सामोरा उभा ठाकला असे वाटले असल्यास त्यांत नवल नाही. शहरांमध्ये घरे कडाडून पडूं लागलीं, रस्त्यांतून नद्या वाहू लागल्या, आणि हवेत धूळ तर अशी घनदाट पसरली कीं चार हातांवरची वस्तुसुद्धां न्याहाळवेना. खेड्यांतून इतकी धूळ उडाली नाहीं. पण भोवतालचे दृश्य पाहावयाला कोणाचे डोळे ठिकाणावर होतें ' त्या अरिघांतून बचावलेले सारे लोक जमिनीवर उताणेपाताणे पडले होते.

मला वाटतें मुझफ्फरपूरलाच असेल, एका बारा वर्षांच्या मुलाला दहा दिवसांनीं उकरून काढलें तेव्हां तो जिवंत निघाला. तो अगदीं भांबावून गेला होता. खाली कोसळणाऱ्या दगडविटांच्या वर्षावाखाली तो गाडला गेला, तेव्हां धरित्री बुडाली आणि आपण काय ते एकटेच शिष्टक राहिलो, अशी त्याची कल्पना झाली होती.

मुझपफरपूर येथे धरणीकपाने घरे कोसळून शेकडों लोक आजूबाजूला पटापट मरत असतां एका मुलीचा जन्म झाला. आईबाप तरुण आणि अननुभवो होती, त्यांना काय करावें तें सुचेना. पण बाळबाळंतीण स्वशाल असून धरणीकपाच्या ऐन घटकेला जन्मलेल्या त्या मुलीचें नांव कम्पोदेवी असे ठेवण्यांत आले आहे, असें मला सांगण्यांत आलें.

आमच्या दौऱ्यातील शेवटचे ठिकाण म्हणजे मोंगीर शहर. आम्हांला जवळ जवळ नेपाळच्या सरहद्दीपर्यंत जाऊन आलों होतो व अनेक भीषण देखावे डोळ्यांनी पाहिले होते. जिकडे तिकडे धूळधाण झालेली पाहावयाचा डोळ्यांना सवय झालेली होती. परंतु ह्या भनाडय शहराचा राखरागोळा झालेली जेव्हा आम्हीं पाहिली, तेव्हा आमच्या गरीरावर भीतीने काटाच उभा राहिला. ते भयानक दृश्य मी कदापि विसरणार नाही.

धरणीकपाच्या सपाटवात सापडलेल्या सर्व प्रदेशात-मग ते शहर जगो की खेडें असो-स्वावलंबनाचा पूर्ण अभाव पाहून मनाला गेट वाटे. या वावतीत सर्वांत मोठे अपराधी कोणी असताना तर ते शहरातील पाटगेश लोक. सरकार अथवा दुसरे कोणी तरी साहाय्य करत की काय याची वाट पाहत ते स्वस्थ बसून राहत

विहारमधील इतर भागातून व परप्रानातून आलेल्या लोकांचा उन्माद व लायका पाडला की, जगदी निराळेच चित्र योजवोगमोर उभे राही. प्रत्येक काम करण्याची तां पान-पुरपाताळ वृत्ति पाहून कोतुक वाट अनेक दुःखनिवारक सस्था-तफ तथे काम चालू असले तर अनेक काम परस्परगोच्या सहकार्यानेच चालत अस

थोडक्याम आणि उबर वाढण्याचें काम या वावतीत स्वावलंबन समुह्यांवे म्हणून भोगार यथे थोडक्या गाजावाजा करून कामाला प्रारंभ करून यावा असे मी मनात योजले. प्रथम मनात थोडी थोडक्या वाटत होता, पण काम फने झालें. दुःखनिवारक सस्थांचे झाडून नारे पुढाची एक दिवस पांथ्या व गरीबी हातांत घेऊन बाहेर पडले आणि त्यांनी स्वणण्याचें काम केले. त्या दिवशी सर्वांत असतां आम्हांला एका लहान मुलीचे प्रेत सापडले. त्या दिवशी मी मोंगीरहून निघालों. पण मुरू केलेले काम व्यवस्थितपणे चालू राहिलें

दुःखनिवारक सस्थांपैकीं वायू गजेद्रप्रसादाच्या हातांत्याली काम करणारी मध्यवर्ति दुःखनिवारक समिति फार महत्त्वाची होती. निखालस काँग्रेसची अशी ती सस्था नव्हती. अनेक गट व अनेक दाने यांच्या साहाय्याने तिला आंखिल भारतीय स्वरूप प्राप्त झाले होते. तिच्या दिमतीला खेड्यापाड्यांत पसरलेली काँग्रेस-सघटना समिच्याकारणाने तिचा मोठ्याच फायदा झाला. गुजराथ व म. प्रांतांतल काही जाग्वे वगळत तर हिंदुस्थानातील इतर कोणत्याहि प्रांतांपेक्षा विहारमधील काँग्रेस-कार्यकर्त्यांचा शेतकऱ्याशी अधिक निकटचा सवध आलेला आहे; खरे म्हणजे पुष्कळसे कार्यकर्ता शेतकरीच आहेत. विहार म्हणजे खराखुग शेतकऱ्यांचा प्रांत. तेथाल

मध्यम वर्ग सुद्धा शेतकऱ्यांशी जुडलेला आहे. केव्हा केव्हा काँग्रेसचा चिटणीस म्हणून मी बिहार प्रांतिक काँग्रेस कमिटीची कचेरी तपासावयास गेलों अमतां त्यांच्या नालायकीवर आणि त्यांच्या गबाळेपणावर मी सणसणीत टीका करीत असें. बसून भागतें तर उभें कशाला राहा, पडून भागतें तर बसा कशाला अशा वृत्तीचे तेंथील लोक दिसत. माझ्या पाहण्यांत आलेल्या सर्व कचेऱ्यात बिहारची कचेरी साधी. कचेरीत नेहमी लागणाऱ्या सामुग्रीशिवायच कांभ रेटण्याकडे कल असे. हें कसेंहि असले, तरी काँग्रेसवगील श्रद्धेच्या दृष्टीने विचार केला तर बिहार म्हणजे अत्यंत कळकळीचा व एकनिष्ठ प्रदेश आहे, ह मी ओळखून होतो. काँग्रेसची बाब झकपक तेथें नसल, पण काँग्रेसानिष्ठे गृह विहारी शेतकऱ्यांच्या हृदयात खोल रुजलेले होते. आ. इ. कां. साभतांत बिहारचे सभासद कधींहि धडाडी दाखवावयाचं नाहींत. येथवर आपण चढलो कसे ह्याचेच त्यांना जणू कांहीं नवल वाटत अमावे. पण दोन्ही वेळी मत्याग्रहाच्या लढ्यांत विहारने नाव गाजवले. वैयक्तिक सत्याग्रहांतहि बिहारने मरस कामगिरी वजावली होनी.

दुःखनिवारक समितीने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ह्या चोख सघटणेचा चांगलाच उपयोग करून पंचम. थोड्यापाड्यातून सरकारी नोकरींचा देखील इतका उपयोग झाला नसता. दुःखनिवारक समितीचे व त्याचप्रमाणें बिहार काँग्रेस समितीचे नेतृत्व बाबू राजेन्द्रप्रसाद यान्याकडे पिनविरोध देण्यात आले होते. राजेन्द्रबाबू अगदी अस्पष्ट विहारी शेतकऱ्यांप्रमाणें दिमतात. प्रथमदर्शनां त्यांची मनावर छाप पडत नाहा. पण त्यांच्या डोळ्यांत व्यक्त होणारी त्यांची नात्र बुद्धिमत्ता आणि रुजुता व चेहऱ्यावर दिसून येणारा तळमळ श्यानात आली का पाहणाराची कल्पना पालटू लागते. त्यांच्या मुद्रेचा अथवा डोळ्याचा माणसाला कधी विमर पडणें शक्य नाहीं. कारण गुंतिमत्त मन्त्रींची उद्योत तेथें तेवत आहे. शेतकऱ्यांप्रमाणेंच त्यांची दृष्टि जरा सकुचित आहे, आधुनिक जगाच्या मानाने ते जरासे भावडेहि वाटतील. पण त्यांचा दाडगा कर्तृत्वशक्ति, अविकृत सरलता, त्यांचा उत्साह व स्वातंत्र्यासाठी त्यांना लागलेला श्याम या गुणांमुळे केवळ विहारमधेच नव्हे तर अखिल हिंदुस्थानांत आज त्यांच्याविषयी प्रेमाची भावना आढळून येते. मला वाटतें की राजेन्द्रबाबूचे पुढारीपण बिहारमध्ये जितके सर्वमान्य आहे तितके कोणाहि पुढऱ्याचें हिंदुस्थानांतील कोणत्याहि दुसऱ्या प्रांतात नसेल. गांधीजींचा सदेश देखील त्यांच्याप्रमाणें फारच थोड्यांनी आत्मसात केला असल.

अशा दर्जाचे गृहस्थ दुःखनिवारणाच्या कार्यासाठी भिळवत हे बिहारचे सुदैव. त्यांच्यावरील विश्वासामुळे सर्व देशातून लाखो रुपये गोळा झाले प्रकृते श्रेताबाताची असून देखील दुःखनिवारणाचें काम त्यांनी धडाडीने मुरू केले. सर्व कामांचा मुख्य भर त्यांच्यावर पडे व सगळे लोक सलामसलत लागली की त्यांच्याकडेच धांव घेत; त्यामुळे त्यांना अतिरिक्त दगदग होई.

धरणीकंप म्हणजे अस्पृश्यतेच्या पापाबद्दल ईश्वराने आपणाला केलेली शिक्षा आहे अशा अर्थाचे एक विधान त्याच सुमाराला गांधीजींनी केले होते, ते वाचून माझी मति गुग होऊन गेली. आणि ह्या विलक्षण स्पष्टीकरणाला रवीन्द्रनाथ टागोरांनी दिलेले प्रत्युत्तर वाचून मला फार आनंद झाला. मला टागोरांचे म्हणणे पूर्णपणे मान्य होते. गांधीजींच्या विधानाइतके तर्कदुष्ट विधान दुमरे कोणते असेल अशी कल्पनाहि करता यावयाची नाही. भावना आणि मानसिक व्यापार यांच्या जड वस्तूवर होणाऱ्या परिणामांसबन्धी आज विज्ञानशास्त्र देखील हट्टवादीपणाने एकादा ठाम सिद्धांत मांडणार नाही हें खरे. मन अस्वस्थ झाले तर त्यामुळे अपचन अगर त्याहून भयंकर असा रोगहि उमटेल. पण मनुष्यातील रीतिरिवाज अथवा दोष यांचा परिणाम भूकवचाच्या हालचालीवर होत असतो असे म्हणणे म्हणजे हद्दच झाली ! पाप, ईश्वरी प्रकोप, आणि ब्रह्मांडाच्या व्यापारांत मानवांचे स्थान यांविषयी विचार सुरू झाले की कित्येक शतके मागे इट्टन युरोपांतील धर्म-कोर्टांच्या काळांत आपण जाऊन पडलो की काय असे वाटू लागते. विज्ञानाचे पाखंड लोकांच्या मनांत भरवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल गिओर्डानो ब्रुनो याला जीवे जाळण्यांत आले आणि कित्येक चेटक्या सरणावर चढवल्या गेल्या त्या याच काळात.

प्रायश्चित्त म्हणून जर धरणीकपाची शिक्षा, तर ती कोणत्या पापाबद्दल हें कळवयास नको का ? कारण ह्या मानवजातींत प्रायश्चित्त घेण्यालायक अशा पापांचा डोंगर वाढला आहे. आणि प्रत्येकाची उपपत्ति तर वेगवेगळी असणार: परकीयांच्या जोगवाद्यालीं मान तुकवली त्या पातकाबद्दल ही शिक्षा असेल, अथवा अन्याय्य समाजरचना आम्ही चालू देत आहो म्हणूनहि असेल. दरभय्याच्या महाराजांच्या मालकीच्या अफाट शेतजमिनी बिहारमध्ये आहेत, त्याचे धरणीकंपामुळे अतोनात नुकसान झाले. तेव्हा जमीनदारी पद्धतीवर ईश्वराचा कोप झाला असेहि म्हणता येईल. दक्षिण हिंदुस्थानातील लोकांच्या अस्पृश्यतेबाबतच्या पापाबद्दल बिहारमधील जवळ जवळ निःपाप जनतेवर सकट गुरदले, असें द्राविडी स्पष्टीकरण करीत बसण्यापेक्षा हे वरील स्पष्टीकरण अधिक योग्य नाही काय ? बरे, जेथे अस्पृश्यतेचे पाप माजले होते, तेथेच धरणी का फाटली नाही ? ब्रिटिश सरकारला असेहि म्हणतां आले असते की कायदेभगाचे पाप केलेत, म्हणून देव कोपला, आणि तसे पाहावयास गेले तर धरणीकपाचे जेथे आकांत कष्टन सोडला त्या उत्तर बिहारने कायदेभगाच्या चळवळींत प्रामुख्याने भाग घेतला होता हें कबूल केलेच पाहिजे

ह्या तर्काला अंत नाही. पण मग प्रश्न असा उद्भवतो की जगन्नायकाचे हें नाटक चालू आहे त्या प्रयोगात आपण कशाळा फेरफार करावेत ? ईश्वरी चकाची धार मानवी प्रयत्नांनी कशाळा पोथट करावयाची ? ईश्वराचा विनोद तरा किती जीवघेणा पाह्या. आम्हांला पापाचे राजण बनवावयाचे, भोवतीं अनेक खडे, अनेक अर्डाअडचणा रचून ठेवावयाच्या, काळ्यांनी भगलेल्या जगाचा विस्तार

मांडावयाचा, वाघाशेजारी शेळीला जन्मास घालावयाचें आणि मग शिक्षेचा आसूड परजीत जगभर फिरावयाचें.

“ फेकूनी तेज बाणाते जेधवां दूर तारका
आपुल्या निर्मलाश्रंनीं शिंपिती सुरभूमिका
आपुली कृति देखाया होई काय समर्थ तो ?
जन्म दे कोकराला जो, तोच का तुज निर्मितो ? ”

शेवटच्या दिवशीं पाटण्याला अनेक मित्रांच्या व सहकाऱ्यांच्या बरोबर चर्चा करीत रात्री बराच वेळ बसलो होतो. स. प्रांतांतले बरेच लोक तेथें हजर होते. त्यांपैकीं कांहीं आमच्या प्रांतातील निवडक कार्यकर्ती मडळी होती. आमच्या मनांत घोळणाऱ्या प्रश्नाचीच आम्हीं चर्चा केली. दुःखनिवारणाच्या कामांत आम्हीं किती भाग घ्यावा ? कारण हें काम करावयाचे तर राजकीय कार्य तेवढ्यापुरतें तरी बाजूला सारले पाहिजे. बिहारमधील काम मोठें किचकट होते. जरा वेळ केले मग सोडून दिले असं करून चालले नसतें. त्यांत पुरतें लक्ष घालावयाचें म्हटलें तर प्रत्यक्ष राजकारणापासून बराच काळपर्यंत दूर राहणे प्राप्तच होतें. राजकीय दृष्ट्या आमच्या प्रांतावर त्याचा फारच अनिष्ट परिणाम झाला असता. काँग्रेसमध्यें लोकांची वाण नसली तरी खरे योजक कार्यकर्ते हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच होते. त्यांना सोडून कसे भागेल ? धरणीकपासुळें उत्पन्न झालेल्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करणें शक्य नसलें, तरी सर्व वेळ धरणीकपाच्या कामीं खर्च करण्याची माझी तयारी नव्हती. ह्या कामाला हवे तितके लोक मिळतील, चणचण आहे ती अधिक जोखमीचें कार्य करणारांची आहे असें मला वाटलें.

अशा चर्चा होतां होतां बरीच रात्र उलटली. गेल्या स्वातंत्र्य-दिनाचाहि नामनिर्देश झाला. त्या वेळीं अनेक सहकारी पकडले गेले, पण आम्ही मात्र तावडीतून सुटलो. म्हणून मीं विनोदानें म्हणालों, ‘ लढाऊ राजकारणाची आणि संपूर्ण सुरक्षितपणाची सागड कशी घालावी तें रहस्य मला बरोबर कळलें आहे कीं नाहीं पाहा. ’

फेब्रुवारीच्या ११ तारखेला मीं घरीं अलाहाबादेस पोचलो. बिहारच्या दौऱ्यानें माझी खात्रांच केली होती. दहा दिवस अविश्रांत थम केल्यामुळें मीं चिपाडासारखा शुष्क झालो होतो. माझो दशा पाहून घरच्या मडळींना अचबा वाटला. अलाहाबाद दुःखनिवारक समितीचा अहवाल लिहिण्यासाठीं मीं लेखणी उचलली; पण डोळ्यावर झोंप इतका लोटली होती कीं पापणी उघडेना. पुढील चोवीस तासांपैकीं निदान तब्बल बारा तास तरी मीं झोपून काढले असतील.

तिसऱ्या दिवशीं दुपार उलटून गेल्यावर कमलानें व मीं चहा घेतला. इतक्यांत पुष्पोत्तमदास टडन येऊन दाखल झाले. आम्हीं व्हराज्यांत उभे होतो तोंच एका पोलिस अधिकाऱ्याची मोटर दाराशीं खडी झाली. मीं समजलों कीं माझी वेळ भरलो. मीं त्याच्याजवळ गेलों व म्हणालों, “ बहुत दिनों से आपका इंतजार था ” (“ कित्थेक

दिवस आपली वाट पाहत होतो.”) ते थोडे शरमत्याप्रमाणे झाले व म्हणाले,
 “कलकत्याहून वॉरंट आले आहे त्यांत आमचा काय दोष ?”

पांच महिने आणि तेरा दिवस बाहेर राहून मी पुन्हां एकांतवासाच्या आधीन झालो. पण खरी जबाबदारी माझ्या शिरावर नव्हती; नेहमीप्रमाणे याही वेळी खरी जबाबदारी पडली ती माझ्या क्षीण झालेल्या आईवर, पत्नीवर व बहिणीवर.

अलिपूरचा तुरुंग

त्या क्षणापासून आलां दूर मी आर्षांच ना ?
बघ नाही, अन् दिसेना स्नेहतारा लोचना
नेतसे वाहून वारा कोठच्या कोठें तरी
जायचें आयुष्य का हे कापगी तंतूपरी ?

—रॉबर्ट ब्राउनिंग

त्या च रात्री मला कलकत्त्यास नेण्यांत आले हौरा स्टेशनवर पोलिशां मोटरीच्या प्रचंड धुडांत बसून आम्ही लाल बाजार पोलिस ठाण्यावर गेलों. त्या कलकत्ता पोलिसांच्या मुख्य ठाण्याबद्दल मी अनेक उल्लेख वृत्तपत्रांतून वाचले होते. तेव्हां तें ठिकाण कसे काय आहे म्हणून मी आजूबाजूला पाहिलें. उत्तर हिंदुस्थानांतल्या कोणत्याहि पोलिस ठाण्यांत दिसले नाहीत इतके युरोपियन सर्जंट व इन्स्पेक्टर तेथे मला दिसले. कॉन्स्टेबल बहुतेक बिहार व स. प्रांताच्या पूर्व भागांतले असावे. कोर्ट व तुरुंग यांच्या दरम्यान येरझारा घालतांना मोटरीत त्यांच्यापैकी बरेच जण माझ्या सांगातीं येत. त्यांना आपलें काम आवडत नसावें असें त्यांच्या दुःखीकष्टी मुद्रेवरून वाटे. सहानुभूतीनें त्यांच्या डोक्यांत कधी कधी अश्रू दाटून येत असत.

सुरुवातीला मला प्रेसिडेन्सी जेलमध्ये ठेवले होते. तेथून खटल्यासाठीं मला कोर्टांत घेऊन जात असत. कोर्टाची इमारत नित्य परिचयाच्या खुल्या कोर्टाप्रमाणे नसून एकाद्या किल्ल्याप्रमाणे दिसत होती. काहीं बातमीदार व वकील सांख्यतिरिक्त कोणालाहि कोर्टांत येण्याची मुभा नव्हती. न्यायाधीशाच्या म्बोर्लीत पोलिसांची व काळे झगे पांघरलेल्या वकिलांची गर्दीच गर्दी होत असे.

कोर्टातील खटले माझ्या परिचयाचे होते माझ्यावरील पुष्कळसे खटले तुरुंगाच्या आवारांतच चालवण्यांत आले. पण त्या वळीं नेहमीं जवळ मित्र म्हणा, नातेवाइक म्हणा, कोणी तरी ओळखीचीं माणसें हजर असल्यामुळे तुरुंगातील वातावरण जरा उजळत असे. पोलिस नेहमीं मागे राहत व भोवतीं पिंजऱ्याची आठवण करून देणारे गज वगैरे काहीं दिसत नसत. येथे मात्र सर्वच निराळ प्रकार होता. माझ्या दृष्टीला जे अपरिचित चेहरे पडत होते, त्यांच्या माझ्यांत हाडामासाचा अथवा विचारीचा कसलाच संबंध नव्हता. मला वाटतें झगे घातलेले पुष्कळसे वकील एकत्र आले म्हणजे तें दृश्य फारसें दर्शनीय होत नाही, आणि पोलिस कोर्टांत

काम करणाच्या वकिलांची मुद्रा अमळ कूरच दिसू लागते की काय कोण जाणे ! त्या सर्व काळ्या घोळक्यांत एकच ओळखीचा चेहरा मोठ्या प्रयत्नाने मी हुडकून काढला. पण लवकरच त्या गर्दीत ते गृहस्थ दिसेनाये झाले.

खटला मुरू होण्याच्या आधी बाहेरच्या सज्जांत बसलो असतां मला अगदी एकाकी असें वाटलें. माझी नाडी जलद उडत असावी. पूर्वीच्या खटल्याच्या वेळीं माझे मन ज्याप्रमाणें शांत होतें तसे या खेपेला राहिले नाहीं. इतके खट ठे व इतक्या शिक्षा झालेल्या माणसाचें चित्त जर असें बेचैन होतें, जर नवऱ्या व अननुभवी अशा तरुण मुलांची अवस्था काय होत असेल अमा विचार त्या वेळीं माझ्या मनांत आला. पिंजऱ्यांत उभें राहिल्यावर मात्र मला जरा हायमे वाटलें. वचाव करण्यांत आला नाहींच. माझे म्हणणें मी थोडक्यांत वाचून दाखवले. दुसऱ्या दिवशीं म्हणजे फेब्रुवारीच्या १६ तारखेला मला २ वर्षांची शिक्षा फर्माविण्यांत आली तुरुंगातील ही माझी सातवी खेप.

गेल्या पांच-साडेपांच महिन्यांतील कामाकडे पाहून मनाला थोडें समाधान वाटत होतें. मला वेळ मोकळ्या मिळाला त्याचा मी मामान्यपणें सद्व्ययच केला होता व कांहीं उपयुक्त कामेंहि पार पाडलीं होती. आई आजारांतून निभावली, धाकट्या बहिणीचा विवाह पार पडला, मुलीच्या पुढील शिक्षणाची तरतूद लागली; घरच्या पैशाअडक्यांच्या व्यवहारांतील बरीचशी गुंतागुंत आतां उलगडली होती. पुष्कळ वैयक्तिक बाबींकडे आतांपर्यंत दुर्लक्ष झालें होतें त्यांची व्यवस्था लागली होतां मार्ग-जनिक कामांत त्या वेळीं कोणालाच फारसें कांहीं करतां येणें शक्य नव्हतें; पण काँग्रेसचें धोरण जरा अधिक कणखर करणें व काँग्रेसची दृष्टि सामाजिक व आर्थिक विचार-सरणीकडे वळवणें एवढें काम करतां येण्यासारखें होतें तें मी केलें. मार्गजींबरोबर पुण्याला माझा जो पत्रव्यवहार झाला त्यामुळें विचारांना चालना मिळाली. माझे जातीय प्रश्नावरील लेख देखील बरेच उपयुक्त ठरले. शिवाय मी गांधीजींना व माझ्या इतर सहकाऱ्यांना दोन वर्षांत भेटलो नव्हतां. त्यांच्या गांठाभेटी झाल्या, व त्यामुळे दोन वर्षे पुरेल इतकी उत्साहाची व भावनांची शिदोरी मला बरोबर घेतां आली.

माझ्या मनावर ओदासीन्याची छया पाडणारी एक गोष्ट म्हणजे कमलाचें दुखणें. अगदीं कडेलेट होईपर्यंत काम करीत राहावयाचें अशी तिची वृत्ति असल्यामुळें तिचें दुखणें किती भयकर आहे याची मला खरी कल्पनाच आली नव्हता. माझ्या मनाची तगमग मात्र सुरू होती. पण मला अशी आशा वाटे की आतांपर्यंत तिला औषधोपचार करावयाला सबड मिळाली नव्हती ती मी तुरुंगांत आल्यावर मिळू लागेल.

दुसरी एक गोष्ट मनाला लागून राहिली होता ती अशी की, अलाहाबाद जिल्ह्यांतील खेण्यांना भेटी देण्याचें काम तसेंच राहून गेलें. आम्हीं भाखून दिलेला

कार्यक्रम पार पाडीत असताच पुष्कळ कार्यकर्त्यांना अटक झालेली होती. तेव्हा ते जेथून तुरुंगांत गेले तेथे त्यांच्या मागोमाग न जाणे हा मित्रद्रोह आहे असे मला वाटे.

पोलिसांच्या मोटरींतून तुरुंगाकडे जात अमतां वाटेत आम्हांला यांत्रिक बंदुका आणि चिलखती मोटरी यांच्यासह कूच करीत चाललेले बरेचसे सैन्य भेटले. आमच्या गाडीच्या खिडकीतून मी त्यांच्याकडे दृष्टि टाकली तेव्हां मनांत विचार आला की, ह्या चिलखती गाड्या किती बेडोल व भयकर दिसत आहेत; जणू कांहीं इतिहासपूर्वकालांतील जमिनीवर संचार करणारे राक्षसी पशूच.

प्रेसिडेन्सी जेलमधून मला अलिपूरच्या मध्यवर्ति तुरुंगांत नेण्यात आले. तेथे सुमारे दहा फूट लांब व नऊ फूट रुंदीची एक लहानशी खोली मला मिळाली होती. पुढे एक व्हाटा व छोटेंसे अंगण असून आवाराभोवतालची तटबंदी सखल होती. तिच्या पलीकडे पाहिल्यावर एक विचित्रच दृश्य माझ्या दृष्टीस पडले. एकमजली आणि दुमजली, वाटोळ्या व चौकोनी अशा विचित्र आकाराची छपरें असलेल्या तऱ्हेतऱ्हेच्या इमारती दिसत होत्या. ते दृश्य एकाद्या कोड्याप्रमाणे किंवा भविष्यवादी चित्रकाराच्या कलाकृतीप्रमाणे भासत होतें. पण मला असे सांगण्यांत आले की, त्या सर्व इमारतींची मांडणी अगदी पद्धतशीर रीतीने केलेली आहे. तुरुंग शहरात असल्यामुळे मर्यादित जागेपैकी मिळेल तितक्या जागेचा उपयोग करून घेता यावा म्हणून अशा प्रकारची मांडणी करणे भाग पडले.

त्या इमारतीकडे पाहून झाल्यावर दुसरीकडे दृष्टि वळवतांच मला एक फारच भयंकर दृश्य पाहावयास सांपडले. माझ्या कोठडीच्या अगदी समोरच दोन धुराडी उभी असून त्यांतून काळ्याकुट धुराचे लोटच्या लोट बाहेर पडत होते. वाऱ्याबरोबर हा धुराचा लोट अगावर आला की, जीव गुदमरल्यासारखे होई. तुरुंगांतील स्वयंपाकघराची धुराडी होती ती. धुराच्या मान्यापासून रक्षण व्हावे म्हणून विषारी वायूपासून बचाव करणारे मुखवटे कैद्यांना पुरवण्यांत यावेत अशी सूचना मी तुरुंगावरील अधिकार्यांना करून पाहिली.

अलिपूर-तुरुंगांतील तांबळ्या विटांनी बांधलेल्या त्याच त्याच इमारती पाहाव्या लागणार आणि हा धूर खात बसावे लागणार—एकंदरीत भविष्यकाळ कांहीं सुखाचा जाईल असे चिन्ह दिसेना. माझ्या आवारात झाडपेड मुळीच नव्हतें. सर्व जमिनीवर पक्की फरसबंदी केलेली असून ती स्वच्छ करण्यांत येई. पण ती अगदीच रक्ष व रखरखीत अशी दिसावयाची. शेजारच्या आवारांतील एक दोन झाडांचे शेंडे मात्र माझ्या दृष्टीस पडत. मी आलों तेव्हां त्या फांदीवर ना पान ना फूल. परंतु हलके हलके त्यांच्यांत नळवळत फरक पडत गेला आणि त्या रक्ष फांद्यांवर हिरवे डोळे चमकू लागले. हां हां म्हणतां त्यांतून पालवी बाहेर आली आणि नागळ्या उघळ्या दिसणाऱ्या त्या झाडांवर हिरवी महाबळें लपेटली गेली. हें

स्थित्यतर इतके सुखकारक होंतें कीं, त्यामुळे अलिपूर-तुरुग सुद्धां आनंददायक भासूं लागला.

त्यांपैकीं एका झाडावर घारीचें घरटे होतें. त्याच्याकडे मी पुष्कळ वेळां पाहत बसत असे. पिले वाढत होती आणि आपल्या जातीच्या कला शिकून तबेज होत होती. कधी कधी तीराप्रमाणें बिनचूक झेंप टाकून केंद्याच्या हातांतील भाकर तीं पळवून नेत असत !

सूर्योस्तापासून तो जवळ जवळ सूर्योदयापर्यंत आमहांला खोलीत बंद करून ठेवण्यांत येई आणि कटाळवाणा सध्याकाळ सपतां सपत नसे. तासन् तास लिहीत अथवा वाचीत बसून जीव उबवून गेला म्हणजे मग त्या लहानशा खोलीत फेंच्या घालण्यास प्रारंभ करावा आणि फेंच्या म्हणजे तरी काय ' चार पावलें पुढें टाकलीं कीं मागें वळावयाचें. पशुसंग्रहालयांतील पिंजऱ्यांत फेंच्या घालणारीं अस्वले मी पाहिलीं होती, त्यांची मला आठवण होई. एकादे वेळीं अतिशय कटाळ आला म्हणजे मी शीर्षासन करीत असें.

रात्रीच्या पहिल्या प्रहरात बरीच शांतता लाभत असे. शहरांतील निर-निराळे आवाज तेथवर येत. ट्रामगाड्यांचे, ग्रामोफोनचे, अथवा दूर अतरावर गणाऱ्या माणसांचें आवाज तुरुगापर्यंत पोचत. सर्गीताचे हे मृदु ध्वनि ऐकून मोठ्ठ आनंद होत असे. पण रात्री कोणी कैदी पळून तर गेला नसेल ना, याची खात्री करून घेण्यासाठीं दिवा घेऊन फिरणाऱ्या रखवालदारांच्या तपासणी सुरू झाली म्हणजे शांतता पार बिघडून जाई. दररोज पहाटे तीन वाजतां घासण्या पुसण्याचा व भांड्यांचा खडखडाट होऊ लागला म्हणजे समजावे कीं, तुरुगाची 'भिशी' सुरू झाली.

अलिपूर-तुरुगांत व प्रेसिडेन्सी तुरुगांत वॉर्डर, रखवालदार, अधिकारी व कारकून यांचा खूप भरणा होता. ह्या प्रत्येक तुरुंगामध्ये नैनी-तुरुंगाइतकेच म्हणजे २२००-२३०० कैदी असत, पण अधिकाऱ्यांचा सच मात्र नैनीपेक्षां दुपटीहून अधिक असे. साम्राज्यशाहीच्या वर्चस्वाची स्मृति सदैव जागती राहावी म्हणूनच कीं काय, कोणीहि वरिष्ठ अधिकारी दिसला कीं, कैद्यांना 'सरकार सलाम' असें ओरडून तदनुरूप कांहीं अंगविक्षेप करावे लागत. हा आवाज माझ्या कानीं दिवसाकांठीं अनेकवार येत असे. माझ्या भिंतीच्या पलीकडून मुपरिंटेडेंट जाऊ लागला म्हणजे त्याच्या डोक्यावर धरण्यांत येणाऱ्या दरबारी छत्रीचें टोक तेवढें माझ्या नजरेस पडे.

'सरकार, सलाम' हे शब्द व ते उच्चारतांना करावयाचे अंगविक्षेप हे जुन्या काळच्या एकाद्या चालीरीतीचें अवशेष म्हणून होतें कीं, एकाद्या इंग्रज बहादुराच्या सुपीक डोक्यांतून ते निर्माण झाले होते तें मला कळेंना. बहुधा ती इंग्रजांचीच शक्कल असावी असें त्या शब्दांच्या एकंदर ढंगवरून मनांत येई. बंगाल व आसाम

प्रांतांव्यतिरिक्त इतर प्रांतांतील तुरुंगांत ही पद्धत प्रचारांत नाही हें सुदैवच. कारण जुलुमानें रामराम करावयास लावण्याची ही पद्धत अत्यंत अपमानकारक आहे.

अलिपूरच्या तुरुंगांतील एक गोष्ट पाहून मात्र मला समाधान वाटलें. तेथील सर्वसाधारण कैद्यांचें अन्न सयुक्त प्रांतांतील कैद्यांच्या अन्नाहून बरेंच सरस असे.

हिंवाळी लवकरच सपला. वसंतकालहि झपाट्यानें निघून गेला, आणि उन्हाळ्याला सुरुवात झाली. रोजच्या रोज उकाड्याचे मान वाढत चाललें. मला कलकत्याची हवा मुळीच आवडत नसे. चार दिवसांच्या वास्तव्यानेंच मी अगदी गळून व विटून गेलो होतो. तुरुंगांतील वातावरण तर साहजिकच अधिक वाईट होतें. माझ्या प्रकृतीचें मान ठीक राहिले. वजन झपाट्यानें घटूं लागलें. कड्या, कुळुपें, भिंती आणि तट हीं दृष्टीस पडलीं कीं, माझे मन वेतागून जाई.

एका महिन्यानंतर मला आवाराच्या बाहेर थोडासा व्यायाम घेण्याची परवानगी मिळाली. सकाळ-संध्याकाळ मुख्य तटाच्या आडोशाला फिरण्याची मला मुभा देण्यांत आली होती. हळूहळू अलिपूरचा तुरुंग आणि कलकत्याची हवा इतकेंच काय, पण तुरुंगांतील भिशीतला धूर व आवाज हीं सुद्धा माझ्या पचनीं पडलीं. खरें म्हणजे दुसऱ्याच विचारांनीं माझे मन सतावून गेलें होतें. बाहेरून येणाऱ्या बातम्या फारशा आनंददायक नव्हत्या.

पौर्वात्य आणि पाश्चात्य देशांतील लोकशाही

मला शिक्षा ज्ञानानंतर अलिपूर तुरुंगांत असतां कोणतेहि दैनिक वर्तमानपत्र मला देण्यांत येऊं नये याचें माझ्या मनाला मोठें आश्चर्य वाटलें. खटला सुरू असतांना मला कलकत्याचें स्टेट्स्मन नांवाचें दैनिक मिळत असे. पण शिक्षा सुरू होतांच तें बंद झालें. सयुक्त प्रांतांत १९३२ सालापासून 'अ' वर्गाच्या कैद्यांना सरकारमान्य असें एकादें दैनिक देण्याची प्रथा होती तोच नियम बंगालमध्येहि चालू असेल अशी माझी कल्पना. पण दैनिकाऐवजीं मला स्टेट्स्मनचा साप्ताहिक अंक मिळू लागला हा अक हिंदुस्थानांतील नोकरी अथवा कामकाज संपवून, इंग्लंडांत 'हरिहरि' म्हणत बसलेल्या इंग्रज नोकरांसाठीं व व्यापाऱ्यांसाठीं प्रसिद्ध होत असतो; आणि त्याना ज्यांत गोडी वाटेल अशाच हिंदुस्थानांतील बातम्या गोळ्य करून त्यांत छापण्यांत येत असतात. परराष्ट्रीय वृत्तांताचा त्यांत मागमूसहि सांपडावयाचा नाही. परराष्ट्रीय घडामोडींकडे माझे विशेष लक्ष असल्यामुळे मला मात्र अगदीं चुकल्या-चुकल्यासारखें होई. परंतु सुदैवानें मला मॅचेस्टर गार्डियनचें साप्ताहिक मिळण्याची व्यवस्था ज्ञान्यामुळे माझा परराष्ट्रीय राजकारणाशीं असलेला संबंध टिकून राहिला.

फेब्रुवारीमध्ये मला शिक्षा झाली त्याच वेळीं युरोपमध्ये प्रचंड खळबळ आणि तीव्र असे कलह माजून राहिले होते. फ्रान्समध्ये फॅसिस्टांच्या बडाळ्या होऊन "राष्ट्रीय सरकारची" स्थापना झाली होती. त्याहून अनिष्ट बातमी म्हणजे ऑस्ट्रियामध्ये चॅन्सेलर डोल्फस् यानें कामगारांना गोळ्या घालून तेथील सामाजिक लोकशाहीच्या भव्य प्रासादावरून नांगर फिरविण्याचा उद्योग आरंभिला होता. ऑस्ट्रियांतील रक्तपाताचे वर्तमान ऐकून माझ्या हृदयाचें पाणी पाणी झालें. हें जग किती क्रूर व किती रक्तपिपासु आहे ! आपल्या स्वार्थाचें रक्षण करण्याची वेळ आली की, मनुष्य किती पाशवी बनतो ! युरोप व अमेरिका खंडांत फॅसिझमच्या विजयाचे दृश्य दिसत होतें. जर्मनीमध्ये हिटलर सत्तारूढ झाला तेव्हां मला वाटलें की, जर्मनीचा आर्थिक सकटापासून बचाव करण्याचा मार्ग त्याला ज्या अर्थी दाखवतां येत नाही, त्या अर्थी त्याची बैठक फार वेळ टिकणार नाही. फॅसिझमचा वणवा दुसरीकडे पसरू लागलेला पाहून विझण्यापूर्वीं ज्योत मोठी व्हावी त्याप्रमाणें प्रगति-विरोधी समाज-घटकांचा तात्कालिक विजय होत आहे असेंहि मी आपल्या मनाचें समाधान करून घेऊ लागलों. हा ग्रहणाचा काळ एकदां संपला कीं नंतर

गुलामगिरीच्या बेव्या तुटणार अशी मनाला खात्री वाटे. परंतु आपल्याला प्रिय तेवढेच विचार मनांत येतात असें तर घडत नसेल ना, अशी शकाहि मनांत डोकावूं लागे. हा फॅसिझमचा पूर इतक्या लवकर व इतक्या सहजासहजी ओसरून जाईल असें समजण्याला आधार काय ? आणि समजा की फॅसिस्ट दडुकेशाहीला आपला निभाव लागत नाही असें वाटले, तर शरण येण्याऐवजी आपापल्या राष्ट्रांना, फॅसिस्ट लोक महायुद्धाच्या काळमुखांत लोटणार नाहीत हें तरी कशावरून ? आणि अशा रणकंदनाचा परिणाम काय घडेल ?

दरम्यानच्या काळांत फॅसिझमचा अनेक रूपांनी प्रसार चाललाच होता. “ प्रामाणिक जनांचें लोकसत्ताक राज्य ” असा स्पेनचा नांवलौकिक, पण तें सुद्धा कमालीचें प्रगतिविरोधक बनलें होतें. तेथील प्रागतिकांनी आपली साखरवाणी खूप शिणवली, पण व्यर्थ. स्पेनची अधोगति काहीं त्यामुळें थांबली नाही. आधुनिक परिस्थितीपुढें प्रागतिक पंथ किती दुर्बल ठरतो त्याचा सगळीकडे प्रत्यय येत होता. शब्द आणि वाक्ये ह्यांवर त्यांची सारी भिस्त ! वाणीचें साहाय्य असलें म्हणजे प्रत्यक्ष कार्याची जरूरीच नाही असें त्यांना वाटत असतें. पण अंगावर सकट येऊन गुदरले म्हणजे चित्रपटाची अखेरची पट्टी अंधुक होत जावी त्याप्रमाणें त्यांचें वाक्पाटव देखील लुप्त होत जाते.

ऑस्ट्रियांतील अनर्थासंबधी मॅचेस्टर गार्डियनमध्ये आलेले सपादकीय लेख मला फारच आवडले “ या रणकंदनांतून बाहेर पडलेल्या ऑस्ट्रियाचें स्वरूप कोणत्या प्रकारचें असेल ? सर्व युरोपमध्ये पहिल्या प्रतीचा प्रगतिविरोधक म्हणून नांवाजलेला कपू जनतेच्या छातीवर बंदुका व संगिनी रोखून आपलें अधिराज्य तेथें गाजवीत राहिल. ” “ इग्लंड एवढें स्वातंत्र्याचें कैवारी, मग या बाबतीत मुख्य प्रधानांनी (मॅकडोनाल्ड) मूग गिळलेले दिसतात तें का ? हुकुमशाहीचे पोवाडे त्यांच्या तोडून आम्ही ऐकले आहेत. त्यामुळें राष्ट्रांचें ‘ सुप्त ’ अंतःकरण जागृत होतें. ” त्यामुळें राष्ट्रांला “ नवी दृष्टि आणि नवा उत्साह प्राप्त होतो. ” अशा आशयाची त्यांनी केलेली भाषणेहि आम्हांला ऐकावयास मिळाली आहेत. परंतु शरीराचें आणि त्याहिपेक्षा मनाचे मातेरें करून सोडणाऱ्या दडपशाहीविषयी इग्लंडच्या प्रधानानें आपलें मत अवश्य व्यक्त केले पाहिजे.

मॅचेस्टर गार्डियनला जर स्वातंत्र्याचा एवढा पुळका वाटतो तर हिंदुस्थानांत स्वातंत्र्याची गळचेपी चालू असतां मात्र त्याचा आवाज कां बसावा ? आमच्या फक्त शरीराचेच हाल झाले असे नाही, आमच्या मनालाहि अग्निदिव्यांतून जावें लागलें होते.

“ ऑस्ट्रियन लोकशाही गेली, मातीस मिळाली. पण शत्रूंशीं झुंजतां झुंजतां मरण पत्करून अक्षय्य कीर्तीची जोड तिने करून घेतली. ह्या कीर्तीच्या स्फुल्लिंगापासूनच भविष्य काळीं केव्हां तरी युरोपच्या स्वातंत्र्याचा दीप पाजळ्या जाईल. ”

“ गुलामगिरीत जखडलेल्या युरोपचे निवळ कलेवर आपणापुढे पडले आहे. जिवत भावनांचा प्रवाह त्याच्या नाड्यांतून वाहीनासा झाला आहे. श्वासोच्छ्वास हळूहळू बंद होत चालला आहे. आंतून अत्यंत प्रबल अशी ऊर्मा अग्नयें झटक झटक येऊन अगाभोवती पडलेले फांस तुटले तरच ही राजकीय मूर्च्छना नष्ट होईल व्हाइनपासून उरलपर्यंतचा प्रदेश म्हणजे एकाद्या प्रचंड तुरुंगाप्रमाणे बनला आहे. ”

शब्द माझ्या हृदयात कसे निनादत आहेत. पण मनांत विचार येई: हिंदुस्थानचे काय ? इंग्लंडमध्ये मॅचेस्टर गार्डियनप्रमाणे इतर दुसरे स्वातंत्र्याचे भक्त आहेत यांत शकाच नाही. पण मग आमच्यापुरतेच त्यांचे डोळे रातांधळे का होतात ? ज्या गोष्टी दुसरीकडे झाल्या की हे लोक संतापाने लाल होतात, नेमक्या त्याच गोष्टी हिंदुस्थानात घडत असतां त्या मात्र त्यांना दिसू दखील नयेत ! इंग्रजी प्रागतिकांचे मुरलेले पुढारी अस्विकथ हे प्रकृतांनै दक्ष आणि शब्द तोळून मापून बोलणारे. पण त्यांनी महायुद्धाच्या प्रारंभी उद्गार काढले की, “ अन्यायाचो न्यायावर मात होत असतांना तें दुष्ट कृत्य निमूटपणे पाहत बसण्यापेक्षा आमचा हा देश सगळ्यांच्या सगळ्याच बंचिराख होऊन गेलेला पाहणे अधिक श्रेयस्कर आहे असें मला वाटते. ” विचार उदात्त आहे, भाषा अनुरूप आहे. ह्या उद्गारांचा जयघोष करीत हजारों लाखों इंग्रज तरुणांनी रणभूमीकडे धाव घेतली. पण एकाद्या हिंदी माणसाने खबीरपणाने असें विधान केले तर त्याची काय गत होईल ?

राष्ट्रीय भावना अतिशय गुंतागुंतीच्या असतात. आपणास वाटते आपण किती न्यायी, किती निःपक्षपाती. दोष असेल तर तो दुसऱ्या माणसाचा, दुसऱ्या देशाचा. मनांतल्या मनांत आपली अशी समजूत असते की, आपण इतरांसारखे नाही. अर्थात् शिष्टाचाराचा भंग होईल म्हणून या गोष्टी आपण चारचौघात बोलून दाखवीत नाही, इतकेंच. त्यांतून आपण जर साम्राज्यपदावर चढलेले असलों, तर आनंदभुवन अथवा कृतयुग कोठे असल तर तें आपल्याच साम्राज्यात आहे आणि स्थित्यन्तर घडवून आणू पाहणारे तेवढे सगळे लोक कृतघ्न, स्वार्थी, अथवा भोळसर असे आहेत ह्याबद्दल आपल्याला शकाच उरत नाही.

ब्रिटिश लोकांत कूपमडक वृत्ति आढळून येते. आणि तरवार विजयी व तागडी लाभाची होत गेल्यामुळे इतर सर्वांनाच ते तुच्छ लेखतात. “ इंग्रजांना वाटते की, कॅलेपासूनच काळ्या आदमींचा प्रदेश सुरू झाला ” असें कोणी तरी म्हटले आहे. पण हे फारच सर्वसामान्य विधान झाले. ब्रिटिश वरिष्ठ वर्गाच्या मते जगाचे साधारणतः पुढीलप्रमाणे विभाग पाडतां येतील : (१) इंग्लंड—त्यानंतर पुष्कळशा जागा मोकळी ठेवून मग (२) ब्रिटिश मुलुख (त्यांतले फक्त गोरें लोकच बरे का !) आणि अमेरिका; (म्हणजे अमेरिकेंताल फक्त अँग्लो-सॅक्सन रक्ताचे लोक; अकरमाणी, कड्डे वर्गरे नव्हेत.) नंतर (३) पश्चिम युरोप; मग (४)

बाकीचा युरोप. त्यानंतर (५) दक्षिण अमेरिकेंतील युरोपियन लोक; नंतर पुनः बरीचशी जागा रिकामी, आणि सरते शेवटीं (६) आशियांतील सांवळ्या, काळ्या व पिवळ्या कातडीच्या लोकांचा गट.

कोठें विक्रम राजा आणि कोठें गगा तेली, कोठें आपण आणि कोठें आपले राज्यकर्ते ! आपल्या प्रासादशिखरावरून ते आपणांकडे पाहू लागले कीं अंतरा-मुळें त्यांना नीटसे दिसत देखील नाहीं आणि लोकशाही व स्वातंत्र्य ह्यांविषयी आपण कोलाहल करू लागलों कीं त्यांना त्रास होतो, ह्याचें आपणाला नवल काय म्हणून वाटावे ? तें जाडे शब्द तरी आमच्या तोडीं शोभतात काय ? लोकशाही पद्धति हिंदुस्थानांत आणखी दहा युगांनीं तरी अवतरेल असें मला कांहीं वाटत नाहीं; हें थोर प्रागतिक आणि राजकारणधुरधर जांन मोलें यांचेंच ना वाक्य ? लोकशाहीचा कल्पतरु हिंदुस्थानच्या मर्त्य भूमीवर रुजावा कसा ? प्रागतिकांनंतर समाज-वादाच्या बिनीची फौज म्हणजे ब्रिटिश मजूर पक्ष अधिकारावर आला. तो पडला दलितांचा कैवारी. त्यानें विजयाच्या गुर्गांत १९२४ सालीं बंगालमध्ये वटहुकुम जारी केले आणि दुसऱ्या खेपेला तर त्याचे जे चाळे सुरू झाले ते अवर्णनीयच ! आपल्या-विषयी त्यांच्या मनांत पाप नाहीं; आम्हाला “ प्रिय बंधूनी ” अशी ते जेव्हां हांक मारतात तेव्हां सद्भावनांनीं त्यांचें मन पुलकित होत असतें याबद्दलहि मला शका वाटत नाहीं. पण आम्हाला जोखण्याची वजनमापें निराळीच ठेविलीं पाहिजेत अशीच त्यांचीहि समजूत आहे. भाषा व सस्कृति-भेदामुळें इंग्रज व फ्रेंच माणसांच्या सुद्धां विचारांत फेर पडलेला दिसतो. मग इंग्रज आणि आशियांतील माणूस यांच्यांत केवढा फेर पडत असेल बरें !

हिंदी राज्यघटनेबाबत हाउस ऑफ लॉर्डसमध्ये चर्चा चालू असतां नुकतीच कांहीं बड्या बड्या सरदारांची मोठी उद्बोधक अशी भाषणें झालीं. त्यांपैकी एक भाषण लॉर्ड लिटन यांनीं केलें. एके काळीं हिंदुस्थानांत प्रांताच्या गव्हर्नरचें व कांहीं काळ गव्हर्नर जनरलचेंहि काम त्यांनीं केलें होतें. उदारमतवादाचा व सहानुभूति बाळगणारा गव्हर्नर असा त्यांचा अनेकदां उल्लेख करण्यांत येत असतो. ते म्हणाले कीं “ कॉंग्रेसपक्षां सरकारच खरें हिंदुस्थानचें प्रतिनिधि आहे. अधिकारी वर्ग, सैन्य, पोलिस व संस्थानिक, तसेंच हिंदु व मुसलमान जनता या सर्वांच्या वतीनें सरकारलाच अधिकारयुक्त वाणीनें बोलतां येईल. परंतु कॉंग्रेसची स्थिति पाहिली तर तिला हिंदुस्थानांतील एकाहि प्रमुख जातीच्या वतीनें बोलण्याचा अधिकार पोंचत नाही. ” आपल्या विधानांचा अधिक खुलासा करण्याकरितां त्यांनीं पुढें असें सांगितलें कीं “ हिंदी जनता ह्याचा अर्थ ज्या लोकांचर मला अवलंबून राहावें लागलें व ज्यांच्या-वर भावी गव्हर्नर आणि व्हाइसरॉय यांना अवलंबून राहावें लागेल ते लोक. ”

ह्या भाषणावरून दोन महत्त्वाचे मुद्दे स्पष्ट होतात. ब्रिटिशांना मदत करतील त्याच लोकांचा विचार सरकारतर्फें करण्यांत येतो हा एक; आणि हिंदुस्थान सरकारचें

स्वरूप अतिशय प्रातिनिधिक असल्यामुळे देशांतील सर्व संस्थांत अधिकांत अधिक लोकसत्ताक संस्था म्हणजे सरकारच आहे हा दुसरा. हें तर्कशास्त्र ज्या अर्थी इतक्या गभीरपणे मांडण्यांत आलें आहे, त्या अर्थी सुवेज्ञ कालव्याच्या पलीकडच्या भागांत शब्दांचे अर्थ पार बदलून जातात असेंच म्हटलें पाहिजे. हें तर्कशास्त्र असेंच पुढें वाढवीत गेलें तर असेंहि म्हणता येईल कीं राजा हा सर्व लोकांचा प्रतिनिधि असल्यामुळे अनिर्बंध राजसत्ता हीच लोकसत्तेची परमावधि होय. “ राष्ट्र ? मी म्हणजेच राष्ट्र ” असें एका फ्रेंच राजानें म्हटलें होतें त्याचीच ही पुनरावृत्ति होत आहे

आणि नुकतीच एका थोर गृहस्थांनी पूर्ण अनियंत्रित सत्तेची तरफदारी केलीच कीं. इ. सि. सर्व्हिसला ललामभूत झालेले सर माल्कम हेले यांनी १९३४ च्या नोव्हेंबरमध्ये बनारस येथें भाषण करतांना हिंदी सस्थानांत राजसत्ताच चालू राहावी असें प्रतिपादन केले. अर्थात् त्यांच्या सल्ल्याची कांहींच गरज नव्हती; कारण म्हैसूरचे दिवाण सर मिर्झा इस्माइल ह्यांनी पांच महिने आधींच ह्या मताची तरफदारी करणारें भाषण करून ठेवले होतें.

लोकशाहीला हिंदुस्थानची हवा ज्याप्रमाणें मानवत नाही, त्याचप्रमाणें इजिप्तची हवा देखील तिळा मानवत नसावी. कैरोचें एक बातमीपत्र मी स्टेट्स्मनमध्ये वाचलें. त्यांत घटना परिषद् बोलावण्यासाठी अथवा राज्यघटनेमध्ये फेरफार करून घेण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी व विशेषतः वफद पक्षांतील लोकांनी एकजुट करावी ह्या दृष्टीनें मुख्य प्रधान नेसीमपाशा यांची खटपट मुरू आहे अशी बातमी प्रसिद्ध झाली होती. नंतर अशी मल्लीनाथी केलेली होती कीं “ ज्याला इजिप्तच्या राजकारणाची व तेथील लोकांची सांगोपांग माहिती आहे, त्याला निवडणुकी झाल्यावर वफद पक्षाचें बहुमत होईल याबद्दल शकाच वाटणार नाही. नेसीम पाशाचा हा प्रयत्न उधळून टाकण्याची खटपट झाली नाही तर इजिप्तमध्ये थोड्याच काळांत परकीय सत्तेला विरोधी, क्रांतिकारक व फाजिल लोकसत्ताक अशी राजवट मुरू झाल्याशिवाय राहणार नाही. ”

वफद पक्षाच्या सामर्थ्याला शह देण्यासाठी वास्तविक अधिकारी वर्गानें निवडणुकीच्या वेळीं मतदारांवर दडपण आणलें पाहिजे; परंतु मुख्य प्रधानांच्या मनांत “ कायद्याबद्दल फाजिल आदर असल्यामुळे ” तें शक्य होईलसें वाटत नाही; तेव्हां इंग्लंडमधील सरकारनें या कार्मी लक्ष घालून “ असल्या तऱ्हेची लोकसत्ताक राज्य-पद्धति आम्हीं चालू देणार नाही, ” असें स्पष्ट शब्दांत जाहीर करावें हा एकच मार्ग यापुढें उरलेला आहे, असेंहि त्या लेखांत मृचित करण्यांत आलें होतें.

ब्रिटिश सरकार काय करील अथवा इजिप्तमध्ये काय गोष्टी घडतील तें मला सांगता येणार नाही.* परंतु हिंदुस्थानांतील व इजिप्तमधील राजकारणाची

* १९३५ च्या नोव्हेंबरात ब्रिटिश वर्चस्वाविरुद्ध इजिप्तमध्ये अनेक ठिकाणां राजकीय दंगे झाले.

गुंतागुंत समजण्यास स्वातंत्र्यप्रेमी अशा इंग्रजांनी लिहिलेल्या या लेखाचा बराच उपयोग होण्यासारखा आहे. एका सपादकीय लेखांत स्टेट्स्मन म्हणतो की “ ज्या तऱ्हेच्या जीवनांतून व वृत्तींतून लोकसत्ताक तत्त्वांचा विक्रम होतो त्याच्याशी विसंगत अशी इजिप्तच्या मतदारांची राहणी व वृत्ति आहे. मुळांत गोम आहे ती हीच.”

हिंदुस्थानांत जातिभेद असल्यामुळे लोकसत्ताक प्रगतीच्या मार्गांत विघ्न येतात असे सांगण्यांत येते आणि म्हणूनच जणू कांहीं जातिभेद पक्के करण्याचा प्रयत्न करण्यांत येत असतो ' असाहि मुद्दा मांडण्यांत येतो की आमच्यात पुरेशी एकी नाही. पण इजिप्तमध्ये मात्र जातिभेद मुळीच नसून उत्तम तऱ्हेची राजकीय एकी तेथे नांदत असावी असे दिसते. पण अशी एकजिनसी एकीसुद्धा खऱ्या लोकशाहीला व स्वातंत्र्याला विघातक ठरते असाहि मुद्दा आमचे राज्यकर्ते उपस्थित करतातच म्हणजे लोकशाहीचा मार्ग किती बिकट आहे पाहा ! आपल्यावर राज्य करणाऱ्या साम्राज्यशाहीचे हुकुम ततोतंत पाळवेत व त्यांच्या स्वार्थाला हानिकारक असें दोषांतेंहि कृत्य करू नये हीच खास पौर्वात्य देशांसाठी केलेली लोकशाहीची व्याख्या आहे. एवढी दोन पथें सभाळल्यावर मात्र लोकसत्ताक स्वातंत्र्याचा हवा तेवढा विकास येथें झाला तरी चिंता नाही.

शून्याकार

“ पदपंकजी तुझ्या गे ! हे श्रान्त बाळ माते,
स्वप्न मनोज्ञ सारीं गेलीं त्यजून ज्यातं.
मधु गारगा तृणाच्या शय्येवरी अखेरी
जिर तप्त टेकवावे ही एक आस भारी

एप्रिल महिना उजाडला. अलिपूर जेलमध्ये माझ्या कानावर आलेल्या अप्रिय बातम्यांमुळे माझे मनःस्वास्थ्य विघट्टून गेले होते. एके दिवशीं तुरुंगाच्या सुपरिन्टेन्डेण्टनीं सहजगत्या मला सांगितलें कीं ‘ गांधीजींनीं कायदेभंग परत घेतला. ’ याहून जास्त मला कांहींच कळलें नाहीं इतकीं वर्षे महत्त्वाची मानलेली चळवळ सपुष्टात आली हें ऐकून मनाला दुःख झाले; तथापि तिचा असा शेवट व्हावयाचा हें ठरलेलेंच होते अशी माझी मीं समजूत केली. एकाद दुसरी व्यक्ति अगदीं शेवटपर्यंत लढत राहिल, परंतु राष्ट्रीय संस्थांना अशा तऱ्हेचें वर्तन शक्य होत नाहीं. काँग्रेसमधील बहुसंख्य लोकांची व राष्ट्राची नाडी बरोबर ओळखूनच गांधीजींनीं हें पाऊल टाकलें असावें याविषयीं मला शका नव्हती. म्हणून मनाला दुःख होत असले तरी समाधान मानून घेण्याचा मीं प्रयत्न केला.

कायदेमडळांत जाण्यासाठीं जुन्या स्वराज्यपक्षाचें पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न सुरू आहे असेहि मला उडत उडत समजलें होतें. हा बनाव देखील अपरिहार्यच होता. काँग्रेसनें निवडणुकीपासून फटकून राहून नये असें बरेच दिवसापासून माझे मत होतें. तरीहि पांच महिने बाहेर होतो तेवढ्या काळांत ही सनदशीर श्रुति खोडून काढण्याचा मीं प्रयत्न केला. तो अशासाठीं कीं अप्रस्तुत व बुद्धिभेद करणाऱ्या सनदशीर राजकारणाच्या भाषेमुळे नव्या आर्थिक व सामाजिक विचारांचे जे कठ काँग्रेसच्या अनुयायांत उसळत होते, ते मंद व्हावे. सकटकाल जितका अधिक टिकेल तितक्या नव्या विचारांच्या ह्या मुख्य्या जनतेंत व बुद्धिजीवि वर्गांत खोलवर घुसतील आणि आमच्या राजकीय व आर्थिक जीवनाची खरी दुरवस्था स्पष्ट ध्यानांत येईल असा माझा तर्क होता. “ कोणतेंहि राजकीय सकट उपयुक्तच ठरतें. कारण अधारांत वावरणाऱ्या गोष्टी त्यामुळे उजेडांत येतात आणि राजकारणांत वावरणाऱ्या खऱ्या शक्तींचें यथार्थ दर्शन घडतें. त्यामुळे असत्य व थापेबाजी उघडकीस येते. वस्तुस्थितीचें समग्र दिग्दर्शन होऊन वास्तविक परिस्थितीचें ज्ञान संकटामुळेच जनतेच्या

ढोक्यांत उतरतें, " असें लेनिननें एके ठिकाणीं लिहून ठेवलें आहे. तेव्हां संकटांशीं झुंजत असतां काँग्रेसचें ध्येय नीट कोरलें जाऊन तिची सघटना अधिकाधिक दृढ होत जाईल व तिच्यांतील कमकुवत माणसें गळून पडतील अशी माझी अपेक्षा होती. त्यांत कोणतेंच नुकसान नव्हतें. पुढें प्रत्यक्ष प्रतिकार बंद ठेवून सनदशीर राजकारण आवश्यक होऊन बसलें तरी काँग्रेसमध्ये उरलेली खरी कर्तव्यदक्ष मडळी त्याहि सर्धाचा उपयोग आपल्या ध्येयाच्या दृष्टीनें करून घेतील असें मला वाटत होतें.

आणि आतां तशी वेळ येऊन ठेपली होती. पण दुःखाची गोष्ट अशी कीं काँग्रेस-मधील खरे कार्यकर्ते आणि सत्याग्रह-युद्धांतील करोल सैनिक मागे हटले व ज्यांनीं सत्याग्रहांत विशेष भाग घेतला नव्हता, त्यांच्या हातीं अधिकारसूत्रें जाऊं लागलीं.

तदनंतर माझ्या हातीं साप्ताहिक स्टेट्स्मन पडला व कायदेभग थांबवताना गांधीजींनीं केलेला खुलासा मला वाचावयास मिळाला. तो विपरीत खुलासा पाहिल्यावर माझे अन्तःकरण अधारांत खचत चाललें आहे असें मला वाटलें. मी तो मजकूर पुनः पुनः वाचून पाहिला. सत्याग्रहाचे वगैरे अनेक विचार मनांत होते ते पार नाहीसें होऊन दुसऱ्याच शका-कुशकांची मनांत दाटी झाली. गांधीजींनीं लिहिलें होतें कीं " सत्याग्रह-आश्रमांतील सदस्यांशीं व सहकाऱ्यांशीं केलेल्या चर्चेमुळे हा खुलामा जाहीर करण्याची स्फूर्ति प्राप्त झाली. एका चांगल्या व कसलेल्या मित्राच्या वागणुकांसवधीं चर्चा सुरू असतां मला जी अकल्पित माहिती मिळली त्यामुळे तर हा खुलासा करण्याचा इच्छा फारच बलवत्तर झाली. तुरुंगांतील कार्य ते पूर्णपणें पार पाडीत नसत, आणि नेमून दिलेल्या कामापेक्षां ते आपल्या अभ्यासांतच अधिक वेळ दवडीत. त्यांचें हे वर्तन सत्याग्रही नियमाच्या सर्वस्वी विरुद्ध होतें. ह्या गोष्टीवरून माझ्या प्रिय मित्राची अपूर्णता तर स्पष्ट झालीच, पण त्याहिपेक्षा माझ्या ठिकाणच्या अपूर्णतेची मला ओळख पटली, ' मला वाटलें कीं माझ्या ठिकाणचा कमकुवतपणा तुम्हाला ठाऊक असेल, ' असे माझ्या मित्रानें उद्गार काढले. मी आंधळ बनलों होतो खराच. पुढाऱ्यांच्या अर्गां अशा अधर्दाष्ट असणें अक्षम्य होय. कांहीं काळ सक्रिय सत्याग्रहाचें एकमेव प्रतिनिधित्व मला माझ्याकडेच राखून ठेवले पाहिजे ही गोष्ट मला त्याच क्षणीं पटली."

गांधींच्या " मित्राची " जी कांहीं अपूर्णता अथवा दोष असेल तो अगदींच किरकोळ होता. माझ्या हातूनहि असे दोषास्पद वर्तन घडलें आहे आणि त्याबद्दल मला काडीमात्र खेद वाटत नाही. पण हा दोष अगदीं गंभीर स्वरूपाचा असता तरी ज्या चळवळींत हजारो लोक प्रत्यक्षपणें सामील झाले व लाखो लोक अप्रत्यक्षपणें गोंबले गेले, ती चळवळ कोणी व्यक्ति चुकलां माकली म्हणून बंद पाडावयाची ही कोठली रीत ! मला तरी ही विचारसरणी अमानुष व नीतिविरुद्ध अशी वाटली. सत्याग्रहांत काय येतें आणि काय नाही त्याबद्दल अधिकारवाणीनें सांगावयाची बदाई मला मारावयाची नाही. परंतु माझ्या परीनें मां देखील कांहीं

नीतितत्त्वे संभाळून वागण्याचा प्रयत्न करित असतो. गांधीजींच्या या खुलाशाने मात्र माझ्या नीतिकल्पनांना जबरदस्त टोला बसला. गांधीजी बहुधा सहज प्रेरणेनुसार ('आन्तर्नि' अथवा प्रार्थनेला देवाकडून आलेले उत्तर असे म्हणण्याऐवजी हा शब्दच मला पसंत आहे.) वागतात व सहसा त्यांच्या हातून चूक घडत नाही. जनतेची परिस्थिति बरोबर ओळखून योग्य क्षणाला हमखास योग्य असेच कार्य सुरू करण्याची गांधीजींच्या अर्गी असलेली हातोटी अनेकवार दिसून आली होती. आपल्या कार्याचे समर्थन करण्यासाठी ते जे समर्थन पुढे करतात ते बहुधा मागाहून सुचलेले असते व त्यापामून फारसा उलगडाहि होत नाही. आणीबाणीच्या प्रसंगी बहुतेक सर्वच पुढारी अंतःस्फूर्तीने कार्ययोजना करित जातात, आणि मागाहून आपण केलेल्या गोष्टीचे तर्कशास्त्र जुळवीत बसतात. कायदेभंग बंद करण्यांत गांधीजींनी यथोचित वर्तन केले असेच मला वाटले. पण त्यांनी जी कारणमीमांसा मांडली होती ती मात्र बुद्धीची अवहेलना करणारी होती. राष्ट्रीय चळवळीच्या पुढाऱ्यांनी असल्या तर्कशास्त्राचा अवलंब करावा ही विलक्षण गोष्ट होय. आपल्या आश्रमातील सदस्यांना हवे त्याप्रमाणे वागण्याची त्यांना पूर्ण सुभा होती. कारण सदस्यांनी विशिष्ट तऱ्हेचे नियम आपणावर स्वखुषीने लादून घेतले होते. परंतु काँग्रेसने तसे कांहींच केले नव्हते. मी कांहीं त्यांच्या आश्रमाचा सदस्य नव्हतो. मग त्यांनी आमची अशी ओढाताण कां करावी? अशा प्रकारे कोणतीहि राजकीय चळवळ चालवणे कसे शक्य होणार? सत्याग्रहाचे नैतिक स्वरूप (कांहीं एका मर््यादिपर्यंत) मी स्वखुषीने मान्य केले होते हे खरे त्यामुळे राजकारणाला अधिक शुद्ध आणि अधिक उच्च दर्जा प्राप्त झाला. साऱ्यासाठी वाटेल ती साधने उपयोगांत आणू नयेत हेहि मला मान्य आहे परंतु सत्याग्रहचळवळीचा हा नवा विकास म्हणा किंवा हा नवा अर्थ म्हणा फारच व्यापक होता. आणि त्यातील सभाव्यता लक्षांत आल्यावर मला त्याबद्दल एक प्रकारची धास्तीच वाटू लागली.

या खुलाशामुळे माझ्या मनाला धाक बसून माझे मन अगदी अस्वस्थ होऊन गेले. काँग्रेसच्या अनुयायांना गांधीजींनी असा सज्जा दिला होता की " स्वखुषीने लादून घेतलेले दारिद्र्य आणि आत्मदमन यांचे तत्र व त्यांच्यातील सौंदर्य आत्मसात् करण्यास तुम्हीं तयार झाले पाहिजे. राष्ट्राला धष्टपुष्ट करणाऱ्या कार्यात, वस्त्रस्वावलंबनाच्या प्रचारांत, स्वतःची वर्तणूक सर्वतोपरी निर्दोष ठेवून जातीय ऐक्य साधण्याच्या कामांत, आपल्या मनांतून अस्पृश्यतेचे विचार अजिबात नष्ट करण्याच्या प्रयत्नांत व स्वतःचे आचरण निर्मळ राखून आणि दाह्य्या लोकांशी व्यक्तिशः संबंध ठेवून मादक पेयापामून त्यांना पूर्णपणे परावृत्त करण्यांत आपला सर्व वेळ खर्च करण्याची त्यांनी तयारी केली पाहिजे. अशा प्रकारची सेवा केली तर गरीब माणसाइतकी मजुरी कार्यकर्त्याला मिळवता येईल. ज्यांना तेवढी मजुरी

पुरत नसेल त्यांनीं राष्ट्रीय दृष्ट्या महत्त्वाच्या लहान सहान असंघटित अशा उद्योग-धंद्यांत पडून अधिक मजुरी कमवावी. ”

हा आमचा राजकीय कार्यक्रम ! गांधीजींच्या व माझ्यामध्ये अफाट दर्या पसरला आहे असें मला वाटलें. गेलीं कित्येक वर्षे ज्या स्नेहबंधनांनीं मी त्यांच्याशीं निगडित होऊन गेलों होतो तीं तुटून जात आहेत असें वाटून अतःकरणांत मुरी खुप-सस्याप्रमाणें मला वेदना झाल्या. कित्येक वेळपर्यंत माझ्या मनांत तुफान माजून राहिलें होतें. गेल्या एकदोन वर्षांत गांधीजींनीं केलेल्या गोष्टी मला फारशा पसंत नव्हत्या. कायदेभगाच्या चळवळींत आपले सहकारी गुंतले असतां त्यांनीं चालू केलेले उपवास व उत्पन्न केलेले नवे नवे प्रश्न, त्यांनीं स्वतःच उपस्थित केलेल्या अनेक भानगडी व त्यामुळें त्यांच्यापुढें पडलेले विलक्षण पेंच, ह्या सर्व गोष्टींच्या मी विरुद्ध होतो. अनेक सहकाऱ्यांबरोबर प्रतिज्ञा करून जें कार्य करण्यासाठीं आपण बाहेर पडलों तें कार्य पार पडण्याच्या आधींच त्यांनीं नवीन कार्याला हात घातल्या-मुळें जुन्या कामावरची निष्ठा मद झाली. मी थोडा वेळ तुरुंगाबाहेर होतो. तेवढ्या वेळांत आमच्यांतील हे सर्व भेद माझ्या पूर्णपणें लक्षांत आले होते. ‘ आपल्यामध्ये स्वभावभिन्नता आहे ’ असें गांधीजी म्हणाले, परंतु हे केवळ स्वभावातील भेद नव्हत. अनेक प्रश्नांसंबंधींच्या माझ्या ठाम व निश्चित विचाराचा त्यांच्या मताशीं विरोध येत असे. तथापि ज्या राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठीं काँग्रेस झटत आहे त्याच्याकडे लक्ष देऊन मी ह्या विचारांना आतांपर्यंत गौण स्थान देत आलों. सहकाऱ्यांशीं व ध्येयांशीं एकनिष्ठ राहणें ह्या गुणाचें महत्त्व माझ्या दृष्टीला अत्यंत वाटत असल्यामुळें माझ्या पुढाऱ्यांशीं व सहकाऱ्यांशीं मी निष्ठेनें राहण्याचा प्रयत्न करीत होतो. माझ्या मनाला पटलेल्या गोष्टींपासून मला खेंचून दूर नेण्यांत येत आहे असे वाटलें म्हणजे माझ्या मनात विचारांचें काडूर माजे. पण कसें तरी करून मी सलोखा घडवून आणीत होतो. कदाचित् ती माझी चूकच असावी; कारण स्वतःच्या निश्चयापासून दळणें-केव्हांहि योग्य नव्हे. परंतु भिन्न भिन्न ध्येयांचे कलह सुरू असतां मी आपल्या सहकाऱ्यांशीं एकनिष्ठ राहिलों तो एवढ्याच आशोवर कीं वाढत्या चळवळीच्या जोरदार प्रवाहांत मला भासणाऱ्या अडचणी निर्मूल होतील आणि माझी विचारसरणी माझ्या सहकाऱ्यांना अधिकाधिक पटू लागेल.

आणि आतां ? एकदम मनांत विचार आला कीं अलिपूरच्या तुरुंगांत आपण एकाकी कोडलेले आहोंत. सर्व जीवन असार आणि अरण्याप्रमाणें भासू लागलें. आतांपर्यंत अनेक बिकट घडे मी गिरवले असतील; परंतु सर्वांत बिकट व दुःखदायक असा धडा मला आतां गिरवावयाचा होता तो असा कीं, आपण दुसऱ्या कोणावरहि विसंबून राहतां कामा नये; आयुष्याच्या मार्गावर सोबतीची पर्वा न करतां चालत राहिलें पाहिजे; दुसऱ्यावर विसंबून राहिलें म्हणजे निराशा व्हावयाचीच.

माझ्या मनांत पेटलेल्या क्षोभाची झळ धर्म व धर्मप्रंथानाहि त्वगली. सुस्पष्ट

विचारसरणी आणि अविचलित ध्येय यांचे हे वैरी आहेत असें मला वाटलें. भावना आणि मनोविकार या दोन खांबांवरच त्यांचा तंबू उभारलेला नाही का ? त्यांना आध्यात्मिक म्हणावयाचें पण खऱ्या अध्यात्मापासून ते किती दुरावलेले असतात. पारलौकिकाचा विचार करतांना मानवी मूल्ये, सामाजिक मूल्ये व सामाजिक न्याय-अन्याय यांची कदरच राहत नाही. आपल्या गृहीत ऋऱ्यांशी वस्तुस्थिति कदाचित् निसंगत असल्याचे आढळून येईल ह्या धास्तीनें त्यांनीं आपले डोळे घट्ट मिटून घेतलेले आहेत. धर्माची प्रतिष्ठापना सत्यावर झाली आहे असें म्हणतात, पण सत्य-अगदीं सपूर्ण सत्य-आपणाला उपलब्ध झालें असल्याबद्दल धर्माची एवढी खात्री झालेली असते की, सत्य काय आहे तें शोधण्याचा शीण घ्यावा असें त्यांच्या मनांतहि येत नाही. सत्य आपणाला केव्हांच गवसले आहे, त्याचा फक्त प्रसार करण्याचें काम बाकी आहे, ते आपण केले म्हणजे झालें, असें धर्मानें ठरवूनच टाकल्याप्रमाणें दिसतें. श्रद्धा आणि सत्यसशोधनाची इच्छा ही एक नव्हत. शांतीची नोंबत बडवून केवळ हिंसा-कर्मासाठींच अस्तित्वात आलेल्या समाजघटनांना व शासनसंस्थांना हा धर्म पाठिंबा देत असतो. शास्त्राच्या हिंसेचा त्यानें निषेध केला, पण बगळ्याच्या पावलांनें आणि धुवट वेष्टांनें येऊन गळा पकडणाऱ्या हिंसेचा तो निषेध कां करीत नाही ? उपास-मारीनें मृत्यु ओढवतो त्याचें काय ! आणि त्याहिपेक्षां शरीर शाबूद ठेवून मनाचा तेजस्वी कोंब चुथडून टाकणाऱ्या आणि अतःकरणाचीं छकले छकले उडवणाऱ्या हिंसेच्या बाबतीत धर्माची निषेधवाणी कां ऐकू येऊ नये ?

माझ्या अन्तःकरणांतील वादळ ज्यांनीं माजवले त्यांची मला पुन्हां आठवण झाली. गांधीजी म्हणजे किती असामान्य माणूस. त्यांच्या स्वभावातील गोडी किती अनुपम, किती अनिवार्य, आणि जनमनावरील त्यांचें प्रभुत्व तरी किती सूक्ष्म पण गाढ ! त्यांच्या लेखावरून आणि उक्तीवरून गांधीजींची खरी कल्पना येणार नाही. त्यापेक्षां किती तरी पटींनीं त्यांचें व्यक्तित्व मोठे आहे. आणि त्यांनीं केलेली हिंदुस्थानचा सेवा किती विशाल आहे बरें ! हिंदी जनतेत त्यांनीं मनुष्यपणा निर्माण केला, धर्याचा स्फुल्लिंग चेतवला, शिस्त व सहानुभक्ति यांचें बीजारोपण केलें; आणि ध्येयासाठीं हसतमुखाने त्याग करावयास आणि त्या त्यागाला अनुरूप असा विनय अंगी धारण करण्यासहि त्यांनींच ना शिकवले ! धर्याच्या खंबीर पायावरच शीलसंवर्धन करतां येईल असें ते म्हणत असत. ज्याच्यापाशीं धर्य नाही त्याच्यापाशीं नीति, धर्म, प्रेम कांहींहि असणें शक्य नाही. 'मनावर भीतीचें दडपण असेल तर सत्य अथवा प्रेम यांची साथ फार काळपर्यंत करतां येणार नाही' हिंसेबद्दल मनांत आत्यंतिक तिडकारा असूनहि 'भ्याडपणा हा हिंसेपेक्षांदेखील तिरस्करणीय आहे,' असें ते म्हणत असत. "शिस्तीवरून माणसाच्या तळमळीची खात्री पटते. त्याग, शिस्त व सयम हे गुण नसतील तर उद्धाराची आशा करणें व्यर्थ आहे. शिस्तीवांचून त्याग निष्फळ ठरेल." हे काय नुसते शब्द आहेत, हीं जीर्ण सुभाषिते आहेत

असे वाटेल, पण ते खरे नाही. ह्या वाक्यांत आम्हांला सामर्थ्याची सुदृढता प्रतीत होत होती, आणि ही वाक्ये उच्चारणाऱ्या व्यक्तीची तळमळ सर्व हिंदुस्थानला ज्ञात होती.

गांधीजी हिंदुस्थानचे अनन्यसामान्य असे प्रतिनिधी बनले. ह्या पुरातन आणि हतदैवी देशाचे अन्तःकरणच त्यांच्या शब्दावाटे प्रकट होत होते. गांधीजी म्हणजेच जणू काहीं हिंदुस्थान असे वाटावे. त्यांच्यातील उणीवा देखील हिंदुस्थानच्या राष्ट्रदेहांतील उणीवा होत्या. त्यांचा अपमान झाला तर तो गांधीजी या व्यक्तीचा नसून सर्व राष्ट्राचा झाला असे वाटत असे. व्हाइसरॉय वगैरे सारखे जे सद्गृहस्थ गांधीजींची नालस्ती करीत, त्यांना आपण सर्व राष्ट्रांच्या हृदयाला सुया बोंचीत आहो याची जाणीव नसावी. १९३१ च्या डिसेंबरांत मंडलाकार परिषदेतून परत येत असतां पोपनें गांधीजींची मुलाखत घेण्याचें नाकारलें हें वृत्त ऐकून माझा कसा संताप झाला होता त्याची मला आठवण आहे. हा हिंदी राष्ट्राचा अपमान आहे असें मला वाटलें; आणि अपमान करण्याचा हेतु नसला तरी गांधीजींना नकार जाणून बुजून देण्यांत आला हें निःसंशय. आपल्या मठाच्या बाहेर राहणाऱ्या संतांबद्दल आणि महात्म्यांबद्दल कॅथोलिकपंथीय लोक अगोदर तुच्छताच दाखवतात. त्यांतून कांही प्रॉटेस्टंटानीं गांधीजी हे फार थोर धर्मप्रवर्तक आणि खरे ख्रिस्तानुयायी आहेत असें मत व्यक्त केलेलें. मग ह्या नव्या पाखंड्याची आपल्या धर्मपीठावर सावली देखील पडू नये अशी खबरदारी रोमच्या पोपमहाराजांनीं घ्यावी यांत नवल काय ?

त्याच सुमारास म्हणजे १९३४ च्या एप्रिलीत अलिपूरच्या तुरुंगांत बर्नार्ड शॉचीं नवीं नाटकें मला वाचावयास मिळालीं. त्यांपैकीं “ऑन् दी रॉक्स” या नाटकाला लिहिलेल्या प्रस्तावनेंतील ख्रिस्त व पायलेट यांच्यामधील सवाद मला फारच आवडला. पायलेट हा रोमन साम्राज्याचा प्रतिनिधि तर ख्रिस्त नव्या धर्माचा प्रणेता. त्यांच्या सवादांमध्ये मला आधुनिक घटनांना लागू पडणारे तात्पर्य आढळून आलें. ख्रिस्त पायलेटला उद्देशून म्हणतो, “ही भीति तूं सोडून दे. रोमच्या वैभवासबंधींच्या बढाया माझ्यापार्शीं कशाला मारतोस ? ज्याला तूं रोमन साम्राज्याचें वैभव असें म्हणतोस तें भीतीचें केवळ माहेरघर आहे. गतकाळची भीति, भविष्यकाळाची भीति, गरिबांची भीति, श्रीमंतांची भीति, धर्मगुरूंची भीति, विद्वान् भशा ग्रीक व ज्यू लोकांची भीति, भाडदांड अशा गाल, गॉथ आणि हूण रानवटांची भीति, आणि भीतीचें मूळ नाहीसें व्हावें म्हणून धुळीस मिळवलेल्या कार्येजची भीति ! तुम्हांला भीतीनें प्राप्तून टाकलें आहे; आणि आतां तर स्वतःच निर्माण केलेल्या साम्राज्यबादी सोझरची आणि माझ्यासारख्या कफळक आणि कंगाल, धिःकारित आणि विडंबित अशा भटक्या माणसाची देखील तुम्हाला भीति वाटूं लागली आहे. खड्ग, हिंसा, आणि संपत्ति एवढ्या गोष्टींवरच काय ती तुमची श्रद्धा राहिलेली दिसते. अखिल रोमन साम्राज्याचा कैवारी असा तूं भ्याडांतला भ्याड ठरला आहेस; आणि परमेश्वराचा

पाईक बनलेला मी सर्व सकटांशी झुजलों, होतें नव्हतें तें गमावलें पण अजरामर कीर्तीचा मुकुट मी मिळवला. ”

परंतु गांधीजींचें धोरण, त्यांची देशसेवा, अथवा त्यांचे माझ्यावर झालेले अनंत उपकार यांविषयी प्रश्नच नव्हता. ह्या सर्व गोष्टी मान्य असल्या तरीहि इतर बाबतींत माणूस घोडचुका करणार नाही असें धोडेच आहे? त्यांचें ध्येय तरी कोणतें? इतक्या वर्षांचा त्यांचा सहवास घडून सुद्धां मला त्यांचें ध्येय स्पष्टपणें कळलेलें नाही, आणि त्यांना तरी स्वतःच्या ध्येयाची स्पष्ट कल्पना आलेली आहे कीं नाही याची मला शकाच वाटते. त्यांचें म्हणणें असतें कीं एक पाऊल टाकलें तेवढेंच मला पुरे. भविष्याच्या दालनांत डोकावण्याच्या अथवा अंतिम ध्येयाचें संपूर्ण चित्र रेखाटण्याचा ते प्रयत्नच करीत नाहीत. त्यांचें आवडतें सूत्र म्हणजे हें कीं साधनें निर्मळ ठेवा म्हणजे परिणामी फळें मिळतील तीं आपोआपच “रसाळ गोमटी” मिळतील. आणि आपले वैयक्तिक आचार प्रक्षादून स्वच्छ केलेत कीं सिद्धि हात जोडून मागोमाग येतील. ह्याला राजकीय अगर शास्त्रीय त्रुत्ति म्हणतां यणार नाही. ही श्रुत्ति नैतिक नव्हे असेंहि कदाचित् म्हणावें लगेले. अगदीं सकुचित व तात्त्विक अशी ती भूमिका असून त्यामुळें सत्प्रवृत्ति कशात्म म्हणावे हा प्रश्न मुळींच सुटत नाही. सत्प्रवृत्ति ही व्यक्तिगत असावी कीं समष्टिगत! गांधीजींचा सर्व भर शीलावर आहे. बौद्धिक शिक्षा व विकास ह्यांचें महत्त्व त्यांच्या दृष्टीनें फारच क्षुल्लक आहे. शीलाची जोड नसेल, तर बुद्धि अनाचार माजवील हें खरें मानलें तरी बुद्धीचे डोळे नसलेलें शील तरी काय कामाचें! शीलाचा विकास होतो तरी कोणत्या रीतीनें! गांधीजींची तुलना मध्ययुगीन ख्रिस्ती सतांबरोबर करण्यांत येते आणि त्यांची विचारसरणी पाहिली तर त्या तुलनेचा यथार्थता पटतेहि. परंतु सध्याच्या युगांतील मानसिक अनुभवांशी व पद्धतीशी त्यांचे विचार मुळींसुद्धा जमत नाहीत.

तें असेंहि असो, ध्येयाकृति स्पष्ट नसणे ही कीव करण्यासारखी गोष्ट आहे खास. ध्येय निश्चित करून काम करू लागलें तरच तें परिणामकारक रीतीनें बढेल. तर्कशास्त्राच्या कित्याप्रमाणें जगरहाटी चालत नाही, म्हणून तात्कालिक ध्येयांत परिस्थित्यनुरूप फेरफार करावे लागत असले, तरी कार्याला हात घालीत असतां एक कोणतें तरी ठाम ध्येय डोळ्यांसमोर ठेवलेंच पाहिजे.

तथापि ध्येयासंबंधी गांधीजींच्या कल्पना जितक्या अस्पष्ट दिसतात, तितक्या त्या वास्तविक नाहीत असें मला वाटते. कोणत्या तरी एका निश्चित मार्गानें जाण्याची अत्यंत प्रबळ इच्छा त्यांच्या मनांत बसत आहे. परंतु आधुनिक कल्पना व परिस्थिति यांच्याशीं सर्वस्वी विरुद्ध असा तो मार्ग असून आतांपर्यंत या दोहोंचा समन्वय करणें अथवा ध्येयाप्रत नेणारा एखादा मध्यम मार्ग शोधून काढणें त्यांना शक्य झालेलें नाही. त्यामुळेंच त्यांच्या विचारसरणीत सद्विभत्ता व अस्पष्टपणा भासत असावा. तथापि दक्षिण आफ्रिकेंत असतांपासून त्यांनीं जें तत्त्वज्ञान प्रथित केले आहे, त्यावरून त्यांच्या

मनाचा कल एकंदरीत कोणत्या बाजूला झुकतो तें सहज समजून येईल. त्या काळीं व्यक्त केलेलीं मते त्यांना अद्यापि ग्राह्य वाटतात कीं काय तें मला सांगतां येणार नाही; पण त्यांची आतांचो विचारसरणी ततोतत तशी नसावी असें वाटते. तथापि त्यांच्या मनोभूमीची ओळख तेव्हांच्या मतांवरूनहि द्रोण्यासारखी आहे.

१९०९ सालीं लिहिलेल्या पुस्तकांत त्यांनीं म्हटलें आहे कीं “ हिंदुस्थानला स्वतःचा उद्धार करून घ्यावयाचा असेल तर गेल्या ५० वर्षांत त्यानें जें कांहीं आत्मसात केलें तें सर्व आतां विसरून गेले पाहिजे. आगगाड्या, तारायंत्रें, रूग्णालये, वकील, डॉक्टर वगैरे सर्व गोष्टींना चाट दिली पाहिजे: आणि वरिष्ठ वर्गातील म्हणून जे कोणी लोक आहत त्यांनीं बुद्धिपुरःसर व धर्मपुरःसर साभ्यासुध्या शेतकरी राहणीचा अगीकार केला पाहिजे. कारण खऱ्या आनदाचा लाभ शेतकरी जीवनापासूनच होत असतो हें त्यांनीं ध्यानांत ठेवावें.” “ जेव्हां जेव्हां मी आगगाडींत किंवा मोटरींत बसतो तेव्हां तेव्हां माझ्या दृष्टीला योग्य वाटणाऱ्या मार्गांचें मी उद्बधन करीत आहे ह्याची जाणीव मला होत असते.” “ कमालीच्या कृत्रिम व राक्षसी वेगाच्या यंत्रांच्या साहाय्याने जगाची सुधारणा करू पाहणे म्हणजे वाळूची साखर करून दाखवण्यापैकी प्रकार आहे.” अशीं वाक्ये देखील त्यांच्या लेखांत आढळतात

हीं सर्व तत्त्वे अत्यंत चुकीचीं, अनिष्ट व असभाव्य आहेत असें मला वाटते. दारिद्र्य, कष्ट व सन्यस्त जीवन यांच्याविषयीं त्यांना जो प्रेमादर वाटतो तोच त्यांच्या तत्त्वज्ञानाच्या मुळाशीं आहे. गरजांचा गूणाकार करीत जाणें हें प्रगति वा सस्कृतीचें लक्षण नसून “ जाणून वुजून आणि स्वेच्छेनें वासनाचें दमन करणें ” हेंच प्रगतीचें व सस्कृतीचें लक्षण आहे असे ते मानतात. कारण “ वासनादमनापासूनच खरें सुख व समाधान यांचा लाभ होऊन सेवेचें सामर्थ्य वृद्धिंगत होत असते.” गांधीतत्त्वज्ञानाची ही पकड ध्यानात धरली म्हणजे त्यांचे बाकीचे विचार व त्यांचें कार्य यांचा अधिक सगतवार सदर्म लागत जातो. परंतु त्यांच्या तत्त्वज्ञानाची भूमिका आपल्यापैकीं बहुतेकजण स्वीकारीत नाहीत आणि मग त्यांचें कार्य आपणास पसत पडत नाही म्हणून तक्रार करीत बसतात.

व्यक्तिशः मला दारिद्र्य व कष्ट यांचें गुणवर्णन करणे आवडत नाही. त्या इष्ट गोष्टीं नाहीत, त्यांचें समाजांतून उच्चाटनच केलें पाहिजे असें माझे मत आहे. आणि सन्यस्त वृत्ति ही कांहीं व्यक्तींना परवडत असली तरी सामाजिक ध्येय म्हणून तिचा पुरस्कार करावा एवढी तिची लायकी नाही. साधेपणा, समानता, सयम या गोष्टी मला समजतात व आवडतातहि. परंतु शरीर वाळवणारे तत्त्वज्ञान मला मान्य नाही. मल्ल शरीर कसतो त्याप्रमाणें आपल्या सवयी व आपलें मन देखील रूसून आणि वळवून घाटदार केलें पाहिजे व आपल्या कावूंत ठेवलें पाहिजे. भोग-लोभ माणूस कष्ट सहन करील अथवा सयमानें वागेल किंवा आपत्कालीं शौर्य

गाजवील अशी आशा धरणे वेडेपणाचें ठरेल. म्हणून शरीर निकोप राहण्यासाठी जशी दक्षता घ्यावी लागते त्याच तोलाची दक्षता मन निकोप ठेवण्यासाठीहि घेणें आवश्यक आहे. पण म्हणून संन्यस्त वृत्तीने अथवा हठयोगाने शरीर क्षिजवळें पाहिजे असा त्याचा अर्थ होत नाही.

माथ्या शेतकरी जीवनाचा बडेजाव करणे मला विलकुल पसत नाही. मला तर त्याचा तिष्ठकारा वाटतो. त्या जीवनाचा स्वतः अगीकार करणे तर राहोच, पण सर्व शेतकरी समाजालाहि त्या जीवनाच्या चिखलांतून खेचून बाहेर काढावें अशा मार्शा मनीषा आहे. मला खेड्यांचें शहरीकरण करावयाचें नाही. पण शहरांतील सांस्कृतिक सोयी खेडोपार्शी फैलावाव्या असे माझे म्हणणे आहे. इंग्लीच्या शेतकऱ्यांची राहणी स्वीकारली तर आनंद न होता माझ्या जिवाचा कोडमारा मात्र होईल. हातीं नांगर धरलेल्या शेतकऱ्यांच्या जीवनात अशा कोणता गोष्ट आहे की जिचा आम्हां उदोउदो करावा ' पिढ्यान् पिढ्या चिरडला आणि पिळला जाणारा शेतकरी त्याचा नांगर ओढणाऱ्या बैलापामून जितका शरीराने जवळ तितकाच मनानेहि जवळ नसतो काय '.

मनुष्याच्या विकसित मनाचा त्याग करून ज्या वेळीं मानवी मन अचेतन पडलेलें होतें, त्या प्राचीन काळाकडे आपण कां धांव घ्यावी तेच मला उमगत नाही. मनुष्याच्या वैभवाचे व विजयाचें द्योतक असें जें कांहीं वस्तुजात त्यानें निर्माण केलेले आहे त्याचा निषेध करून मनाला जागच्या जागीं खिळवून व खुरदून टाकणाऱ्या परिस्थितीला इष्ट समजण्यांत येत आहे. आजकालच्या संस्कृतिवेलीवर अनिष्ट गोष्टींचे काटे भरगच्च दिसत असले, तरी इष्ट गोष्टीं दुःखी भरगच्च फुलोरा तिच्यावर बहरलेला असून ह्या कांठ्यांचा नायनाट करण्याची शक्तीहि तिच्या अर्गी आहे. परंतु ती सर्व वेलच मुळसकट उपटून काढण्याचा विचार केला तर रूक्ष, निःसार व आनंदशून्य असें जीवन आपल्या नशिबी येईल. असलें जीवित इष्ट आहे असें धरून चाललें तरीहि विद्यमान संस्कृतीचा उच्छेद करणें शक्य नाही. बदलत्या जगरहाटीचा हा ओघ अडवून धरणें अथवा तो टाळून जगांत वावरणें आपल्या हातीं नाही. ईडनमधील ज्ञानफलाचा* आस्वाद आपण घेतला, आतां त्याची चटक विसरणें कसें शक्य होईल ?

हे दोन दृष्टिकोण सर्वस्वी भिन्न असल्यामुळें त्यांच्या बाबतीत वादविवाद करणें

* अंडम आणि ईव्ह हें पहिलें मानवी दांपत्य ईश्वरानें नदनवनांत ठेवलें होतें. तेथील ज्ञानवृक्षाचीं फळें सोडून इतर सर्व वस्तुजाताचा उपभोग घेण्याची मुभा ईश्वराने त्यांना दिली. पण फाजिल जिज्ञासेच्या भरीस पडून ईव्हनें त्या वृक्षाचें फळ खाल्लें. ह्या आशाभंगाचें शासन म्हणून देवानें नदनवनांतून त्यांची हकालपट्टी केली व जगांतील अनंत दुःखें त्या पापामुळें मनुष्यजातीच्या वांट्यास आली अशी नायबर्लातील गोष्ट आहे.

कठीण आहे. पाप आणि आत्मविमोचन यांसंबंधी गांधीजींची विचारचालना नेहमी सुरु असते, तर आपण सामाजिक हितावरच अधिक भर देतो. पापासंबंधी तर मला कल्पनाच करतां येत नाही. कदाचित् त्यामुळेच गांधीजींच्या विचारसरणीचे आकलन मला होत नसावे. समाजाचे अथवा समाजघटनेचे स्थित्यंतर घडवून आणावे असा अभिनिवेश मनांत बाळगून ते बाहेर पडलेले नसून व्यक्तींच्या मनोभूमीत हजलेले पापवासनांचे तण कुळवून टाकावे यासाठी त्यांचे सारे प्रयत्न चाललेले आहेत. “ स्वदेशी व्रताचा अंगीकार करणारे लोक जगाची सुधारणा करण्याची व्यर्थ हांव मनाशी बाळगीत नाहीत. कारण जगाची सूत्रे ईश्वराच्या हाती आहेत व राहतील आणि त्याच्या इच्छामात्रेकरूनच जगाचे व्यवहारहि होत जातील, अशी त्यांची श्रद्धा असते. ” इकडे असे म्हणत असतांनाच जगाला सुधारण्याचे प्रयत्नहि मोठ्या हट्टाला पेटून ते करीत असतात. परंतु त्यांच्या उद्दिष्ट सुधारणा व्यक्तिगत स्वरूपाच्या आहेत. वासनांच्या मगरभिठींतून म्हणजेच पाप-विपाशांतून व्यक्तिमात्राने आपली सोडवणूक करून घ्यावी यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत. फॅसिझमचा विषय प्रतिपादन करीत असतां एका रोमन कॅथोलिक लेखकाने स्वातंत्र्याची व्याख्या केली आहे ती अशी:—“ स्वातंत्र्य म्हणजे पापाचरणाच्या बंधनांतून सुटका. ” ही व्याख्या गांधीजींनाहि मान्य होईल असे वाटते. २०० वर्षांपूर्वी लंडनच्या धर्मगुरूने जवळ जवळ याच शब्दांत स्वातंत्र्याची व्याख्या करून ठेवलेली आहे.

हा दृष्टिकोण एकदां मान्य केला म्हणजे लैंगिक सबधाविषयी आधुनिक माणसाला विचित्र दिसणाऱ्या गांधीजींच्या विचाराचा थोडासा उलगडा होतो. “ अपत्याची इच्छा मनात न धरतां केलेला सभोग हा गुन्हा आहे ” आणि “ संतति-नियमनान्या कार्मी कृत्रिम उपायांचा अवलंब केल्यास मनुष्य पोचट व कर्तृत्वशून्य बनेल ” असे त्यांचे मत आहे. त म्हणतात की, “ स्वतःच्या कृत्यांचा परिणाम टाळणे हे लुकीचे व नीतिबाह्यच आहे. आपल्या मुकेंच चोजले पुरवल्यावर दुखणे येऊ नये यासाठी जोपवांच्या बाटल्या घशांत ओतणे हे जसे अनिष्ट, त्याचप्रमाणे आपले पाशर्वा कामाविचार यथेच्छ पुरवून त्यांच्या परिणामांतून सुटून जाण्याची धडपड करणे हेहि अनिष्टच आहे. ”

माझे वैयक्तिक मत विचारले तर गांधीजींची उपरोक्त विचारसरणी मला अनैसर्गिक व विपरीत वाटते. त्याचे म्हणणे जर रास्त असेल तर स्वतः मी, चांचल्य व नेभळेपणा यांच्या आहारीं चाललेला गुन्हेगार आहे असेच म्हटले पाहिजे. सति-नियमनाला रोमन कॅथोलिकहि जोराचा विरोध करीत असतात, पण गांधीजींच्या तर्काची मुसडी जेथवर जाते तेथवर त्यांनी मजल मारलेली दिसत नाही. मनुष्य-स्वभाव लक्षांत घेऊन त्यांनी कांहीं पर्याय व तडजोडी सुचवलेल्या आहेत. गांधीजींनी वाद अगदी कडेला पांचवला असून संतानेच्छा नसतांना झालेल्या सभोगाचा

रास्तपणा अथवा आवश्यकता मानावयास ते मुळींच तयार नाहीत. स्त्री-पुरुषांत नैसर्गिक विषयासक्ति असते ही गोष्टच त्यांना कबूल नाही. “ मी स्त्री-पुरुषांतील नैसर्गिक आकर्षण विचारांत घेत नाही. माझा आदर्श अशक्यप्राय असे मला सांगण्यांत येते. पण टीकाकारांनी दिग्दर्शित केलेली विषयाशक्ति नैसर्गिक आहे असें मला मुळींच वाटत नाही. वस्तुस्थिति तशी असेल तर लवकरच आपणावर प्रलयकाळ ओढवेल. स्त्रीपुरुषांत जो नैसर्गिक प्रेमभाव वसत असतो, तो बहीण-भावाचा, मायलेंकराचा, पिताकन्येचा. ह्या प्रेमावरच जगाचे व्यवहार अवलंबून आहेत. ” ह्या शब्दांपेक्षांहि आग्रही शब्द हवे असतील तर पुढील विचार पाहा : “ अगांत असेल नसेल ती सारी शक्ति एकवटून मला आग्रहानें असें घोषित करावयाचे आहे की, प्रत्यक्ष पतिपत्नीमधील कामुक आकर्षण हें अनैसर्गिक होय. ”

फ्रूड, ओडिपस-मनोगड आणि मनोविश्लेषणविषयक कल्पना यांच्या आधुनिक जमान्यांत हे निपुणें खचून भरलेले शब्द कानावर फार विलक्षण व अनोळखी असे वाटतात. श्रद्धा असेल तर त्यांचा स्वीकार करावा, नसेल तर धिक्कार करावा मधली स्थिति या बाबतींत सभवतच नाही. कारण या ठिकाणी श्रद्धेचें काम आहे, बुद्धीचें नव्हे. मला तरी निदान असें वाटते की, गांधीजी या बाबतींत साफ चुकले आहेत. कांहीं व्यक्तींच्या बाबतींत त्यांचा सज्ज उपयुक्त ठरेल; पण त्यांचें म्हणणे सरसकट लागू केलें तर वासनाभंग, दमनविकृति, आक्रस्ताळेपणा वगैरे अनेक शारीरिक व मानसिक घोटाले निर्माण झाल्याशिवाय राहणार नाहीत. कामवासनेचें नियंत्रण करणें इष्ट आहे, पण या बाबतींत गांधीजींच्या तत्त्वाला मोठ्या प्रमाणांत यश येईल असें मला वाटत नाही. गांधीजींचा धर्मसिंधु महाकठिण आहे, तो आपणास झेपण्यासारखा नाही असें ठरवून लोक काडीमात्र फरक न करतां जुनेच वळण गिरवीत राहतात अथवा कोणी त्यांचें तत्त्व अमलांत आणण्याचा प्रयत्न केलाच तर पतिपत्नींत खडाष्टक माजतें. नियमनाचे उपाय प्रचागत आले की सभोग-क्रिया मनसोक्त द्वाक लागेल आणि स्त्रीपुरुषामध्ये विषयाकर्षण असतें असे मानले की पुरुष स्त्रियांच्या व स्त्रिया पुरुषांच्या मागे धावू लागतील अशी धास्ता गांधीजींना वाटत अमली पाहिजे. यांपैकी कोणतेच अनुमान योग्य नाही. आणि लैंगिक विषय महत्त्वाचा असला तरी त्यामुळे त्यांना एवढा घोर कां लागवा तद्द्वि मला समजत नाही. लैंगिक विषय म्हटला की गांधीजींना सदाचार अथवा अनाचार हे दोनच प्रकार दिसतात, अधले मधले मार्ग ते ओळखीतच नाहीत. आणि दोन्ही बाबतींत त्यांची भूमिका अतिरेकी आहे, असाधारण व अनैसर्गिक आहे. कदाचित् सध्यां बाजारांत चाहटळ लैंगिक वाङ्मयाचा जो पूर आलेला आहे त्याचा ही प्रति-क्रिया असावी. मी एक दहाजणांसारखा माणूस आहे आणि इतर वासनांप्रमाणें कामवासनेलाहि माझ्या जीवनक्रमांत स्थान मिळालेलें आहे. पण मी त्या वासनेच्या

आहारीं कधीच गेलों नाहीं, आणि माझ्या मार्गांत ती कधीं आडवीहि आलेली नाहीं. माझ्या आयुष्यांत त्या वासनेला नेहमीं गौण स्थानच मिळालेलें आहे.

जगाकडे पाठ फिरवलेल्या, भोगाभिलाषांना पापकारी समजून त्यांचें यमन करणाऱ्या वीतराग्याप्रमाणे गांधीजींची वृत्ति आहे. आणि संन्यस्तांच्या बाबतींत ती साजेशीच आहे. पण पदरीं पडलेल्या जगाला पवित्र मानून त्यांतून शक्य तेवढा रसास्वाद घ्यावयास प्रवृत्त झालेल्या प्राकृत जनांना ही वृत्ति पढवण्याचा उद्योग करण्यांत काय अर्थ आहे ? एक अनिष्ट गोष्ट टाळण्याच्या असल्या प्रयत्नामुळें गांधीजींच्या पुढें दुसऱ्या दहा अधिकच अनिष्ट गोष्टी दत्त म्हणून उभ्या राहतात.

लिहिण्याच्या भरांत दुसरेच विषय उपस्थित झाले. पण अलिपूर-तुरुगांतील त्या दुःखमय कालांत ह्या विचारांचा पिंगा माझ्या टोक्यांत सुरू होता ते क्रमशः पद्धतशीर रीतीने येत होते असें नव्हे. त्यांची एकच गुतागुत झाली होती, त्यामुळें मनाचा साराच गोधळ उडून फार त्रास झाला. विशेषतः एकांतवास आणि औदासीन्य ह्याची विषण्ण छाया मनांत पसरली होती ती तुरुगांतील आणि माझ्या टीचभर खोर्लीतील कृद वातावरणामुळें तर अधिकच घनवटली. मी बाहेर असतो तर मनाला बसलेला धक्का क्षणमात्रच टिकला असता. कारण नव्या परिस्थितीशीं समरस होऊन कार्यक्रमाला मुरुवात झाल्याबरोबर मनाला विरगुळा वाटला असता. पण तुरुगांत विसाव्याचे कोणतेच साधन हाताशीं नसल्यामुळे कांहीं दिवस जीवन अगदीं बेचव झालें. तथापि स्वभावतः मी उत्साही असल्यामुळें माझ्या मनावरचे निराशेचें किटण लवकरच झडून जाते. हळूहळू निराशेचें मळभ वितळू लागलें, तितक्यात कमलहि माझ्या भेटीला आली. ती भेटल्यामुळे मला एवढा आनंद झाला की, एकांतवासाचें दुःख चारी वाटा पळालें. जगांत कांहींहि घडो आम्ही दोघें तरी जिवास जीव देणारी आहोंत ना, असें मनांत आलें.

मूर्तिमंत कोडे

ज्या लोकानीं गांधीजींचे केवळ लेखक वाचले असतील म्हणजे ज्यांचा त्यांच्याशी प्रत्यक्ष परिचय झालेला नसेल, त्यांना गांधीजी म्हणजे एकाद्या भिक्षूप्रमाणे मोठे कर्मठ, शुष्कगर्भार आणि आंबट चेहऱ्याचे गृहस्थ असावेत असे वाटण्याचा सभव आहे. पण लेखांवरून त्यांच्याविषयी अनुमान करणे अन्यायाचे होईल. लेखांच्या द्वारा त्यांचे यथातथ्य दर्शन होत नाही. ते त्याहून किती तरी थोर आहेत. तेव्हा त्यांनी लिहिले आहे तेवढेच उद्धृत करून त्यावर टीका करणे वाजवी होणार नाही. रूक्ष कर्मठांच्या सर्वस्वी विरुद्ध अशी त्यांची वृत्ति आहे. त्यांचे स्मित मोठे आनंददायक असते; ते स्वतः हसतात, इतरांनाहि हसवतात, आणि सगळीकडे उल्लासाचे वातावरण पसरून देतात. त्यांच्या स्वभावांत कांही अवर्णनीय असा बालसदृश मिठासपणा आहे. खोलीत गांधीजींनी पाऊल ठेवले की, कुंद वातावरणात वाऱ्याची झुळुक यावी त्याप्रमाणे भास होतो.

गांधीजी म्हणजे एक कोडे आहे; विसगतीचे एक उदाहरण आहे. सर्वच असामान्य माणसे मला वाटते अशी असतात. कित्येक वर्षे मला एक मोठे गूढ पडले आहे की, पददलित माणसाविषयी ज्याला इतके गाढ प्रेम व आस्था वाटते, त्याने पददलित वर्ग हमखास उत्पन्न करणाऱ्या व त्याला पिसून काढणाऱ्या समाजरचनेला पाठिंबा द्यावा हे कसे? अहिंसेचा जो एवढा मोठा कैवारी त्यानेच निर्भळ हिंसा व दडपशाही यांवर आधारलेल्या सामाजिक व राजकीय सस्थांना मान्यता द्यावी हा काय न्याय? विद्यमान समाजघटनेचा ते कड घेतात हे विधान कदाचित् बरोबर ठरणार नाही; कारण गांधीजी जवळ जवळ दडहीन समाजवादाचे पुरस्कर्ते आहेत. पण त्यांना ध्येयभूत वाटणारा दंडहीन समाज ही फार लांबची व समजण्यास कठिण अशी गोष्ट असल्याकारणाने ते सद्यःस्थितीला मान्यता देत असावेत. हिंसेवर ते आक्षेप घेत असले, तरी सामाजिक स्थित्यंतर घडवून आणण्याच्या कार्मी वापरण्यांत येणाऱ्या यच्चयावत् साधनांविषयी ते आक्षेप घेत असतील असे मला वाटत नाही. साधनांचा विचार कांही काळ बाजूला ठेवून नजीकच्या काळांत शक्य होईल अशा समाजरचनेच्या आदर्शाची कल्पना करणे अशक्य नाही असे वाटते.

स्वतःला ते कधी कधी समाजवादी म्हणवतात. पण त्या शब्दाला त्यांच्या कोशांत विशिष्ट अर्थ आहे. व्यवहारांत समाजवाद या शब्दामुळे ज्या आर्थिक

घटनेचा बोध होतो तो त्यांच्या व्याख्येत बसत नाही. त्यांच्या मागोमाग बऱ्याच प्रमुख कॉंग्रेस-कार्यकर्त्यांनीहि त्या शब्दाचा वापर करण्यास प्रारंभ केलेला आहे. त्यांच्या तोडीं असणाऱ्या समाजवादाचा भूतदयावादाचें कडबोळें एवढाच अर्थ करतां येईल. रॅम्से मॅकडोनल्डसाहेबांचा किता सहीसही गिरवून हे बडे लोक राजकीय परिभाषेचा सदोष उपयोग करीत असतात. समाजवादाचा विषय गांधीजींना अज्ञात नाही हें मला ठाऊक आहे. कारण अर्थशास्त्र, समाजवाद व मार्क्सप्रणीत समाजवाद या विषयावरील ग्रंथ वाचून त्यांनीं या बाबतींत इतरांशीं चर्चादेखील केलेली आहे. परंतु मूलभूत प्रश्नांच्या बाबतींत केवळ बुद्धीवर विसवून राहिले तर फारशी प्रगति होत नाही असें मला अलीकडे वाटूं लागलें आहे. “ तुमच्या अतः-करणाची इच्छा नसेल तर मेंदूनें कितीहि प्रयत्न केला तरी एकाद्या गोष्टीबद्दल तुमच्या मनात विश्वास उत्पन्न करणें कदापि शक्य नाही, ” असें विल्यम जेम्सचें म्हणणें आहे. एकदर दृष्टिकोणावर भावनांची छाप असते व बुद्धीवरहि त्या आपली हुकमत चालवितात धार्मिक, राजकीय वा आर्थिक कोणत्याहि बाबतींतील आपले वादविवाद पाह्या, ते आपल्या भावनांच्या व सहजप्रेरणेच्या अनुसंधानें चालत असतात. शोपेनहॉरनें म्हटलें आहे कीं, “ इष्ट असेल तें माणूस साध्य करील, पण आपणाला काय इष्ट वाटावें तें त्याला इच्छामार्गेकरून ठरवतां येणार नाही. ”

दक्षिण आफ्रिकेंत असतांना गांधीजींच्या मनांत कल्पनातीत स्थित्यंतरे घडून आलीं व त्या योगानें प्रचंड विचारमंथन होऊन त्यांचा जीवनविषयक दृष्टिकोण पार पालटून गेला. तेव्हांपासून एका ठाम विचारसरणीच्या स्थिर पायावर त्यांच्या कल्पनांना अधिष्ठान सांपडलेलें असून गांधीजींच्या विचारांत आतां स्थित्यंतराला वाव उरलेला नाही. नव्या सूचना करणारांचें म्हणणें ते मोठ्या धिमेपणानें व सावधानतेनें ऐकून घेत असले तरी ह्या दाक्षिण्यपूर्ण अवधानाच्या मार्गे असलेलीं मनाचीं कवाडें बंद झालेलीं आहेत याची जाणीव त्यांच्याशीं बोलणाऱ्याला होत असते. त्यांच्या मनाचीं कांहीं कांहीं कल्पनांनीं अशी जबरदस्त पकड घेतलेली आहे कीं, इतर कल्पना त्यांना क्षुद्र भासतात. असल्या गौण मुद्द्याविषयीं आग्रह धरणें म्हणजे बुद्धिभेद करून प्रधान कार्याचा विपर्यास करण्याप्रमाणें आहे असें गांधीजींना वाटतें. आपल्या कल्पनांना ठामपणें चिकटून राहिलें कीं, कांहीं वेळानें हें वरपांगी वादळ निवळेले व साधनें योग्य असतील तर योग्य असेंच साध्य हातीं येईल असा त्यांचा विश्वास आहे.

माझ्या मतें त्यांच्या विचारसरणीची बैठक ही अशा प्रकारची असावी. हिंसा-कर्माशीं निगडित झालेल्या समाजवादाविषयीं व विशेषतः मार्क्सवादाविषयीं त्यांचें मन साफ नाही, कलह व हिंसा यांचा भपकारा वर्गकलह ह्या शब्दांतून येत असल्यामुळे त्यांना तो शब्ददेखील त्याज्य वाटतो. जनतेच्या राहणीचें मान कांहीं एका किमान दर्जापलीकडे जावें अशी त्यांची मुळींच इच्छा नाही. त्यांची कल्पना अशी कीं राहणी

अधिक सुखमय व उची झाली तर भोगलोलुपतेचा व पापाचा फैलाव होईल. काहीं मूठभर सुखासीन लोक विषयकर्दमांत लोळत आहेत तेवढे पुरे. त्यांची सख्या वाढवून परिस्थिति अधिकच विघडविण्यांत काय हशील ? त्यांचे विचार ह्या प्रकारचे असावेत असे अनुमान १९२६ सालीं लिहिलेल्या त्यांच्या पत्रांवरून काढतां येईल. त्या वेळीं इंग्लंडातील प्रचंड संप सुरू होता. गांधीजींना पत्र लिहिणाऱ्या माणसानें असा मुद्दा मांडला कीं, खाणमजुरांची संख्या फार मोठी असल्याकारणानें ते पराभूत होण्याचा सभव आहे; तेव्हां त्यांनीं सततिप्रतिबंधक उपायांचा अवलंब करून आपली संख्या आटोपशीर करावी. त्यावर उत्तर देतांना गांधीजी म्हणतात, “सरतेशेवटीं मला एवढेंच सांगावयाचें आहे कीं, खाण-मालकांची बाजू अन्यायाची असून देखील जर त्यांचाच विजय झाला तर खाण-मजुरांच्या मार्गे पोराबाळांचें लेढार फार मोठें होतें म्हणून ते पराभूत झाले असें न म्हणतां जीवनातील हरएक बाबतींत सयम कसा राखावा याचें शिक्षण त्यांना मिळालेलें नव्हतें म्हणून ते पराभूत झाले असे म्हटलें पाहिजे. मजुरांना मुलेंबाळे नसतीं तर मजुरींत वाढ व्हावी या मागणीचे समर्थन करणे शक्य झालें नसतें. त्यांनीं दारू प्यावी कशाला ? जुगार खेळवा कशाला ? आणि विख्या ओढाव्या कशाला ? हीं सर्व व्यसने संभाळून देखील खाणमालक वरचष्मा गाजवतातच कीं नाहीं, असा उलट प्रश्न विचारणें योग्य होईल काय ? मालकवर्गापेक्षा मजूर जर अधिक सदाचरणी नसतील तर जगाच्या सहानुभूतीवर त्यांनीं हक्क तरी कां सांगावा ? मालकवर्गाची सख्या फुगत जावी व मालकशाहीचें बळ अधिकाधिक वाढत जावे अशी का मजुरांची इच्छा आहे ? लोकशाहीची सत्ता प्रस्थापित होईल तेव्हां जगत सुधारणा घडून येतील अशा आश्वासनाच्या जोरावर लोकशाहीला आम्हीं पाठिंबा द्यावा असे सांगण्यांत येते, पण भांडवलदार व भांडवलशाही यांच्यापासून अवतीर्ण झालेल्या ज्या अनिष्ट गोष्टी आहेत, त्या तरी फार मोठ्या प्रमाणावर निर्माण होऊ नयेत अशी आपण खबरदारी घ्यावयास नको काय ? ”

हें वाचीत असतांना १९२६ सालीं मी पाहिलेले इंग्रज मजूर व त्यांचीं बायका-मुलें यांचे उपासमारीनें सुकून व सुरकतून गेलेले चेहरे माझ्या दृष्टीसमोर उभे राहिले. आपल्याला भरडून काढणाऱ्या राक्षसी पद्धतीबरोबर असहाय आणि दीन असे ते विचारे कामकरी झुज खेळत होते. गांधीजींची माहिती बिनचूक नाही. मजुरी वाढवावी यासाठीं त्या वेळचा लढा नसून मजुरी कमी होऊ नये म्हणून ते लढत होते. शिवाय, मालकवर्गानें स्वतःच खाणींना टाळें ठोकले होतें परंतु या गोष्टीचें विशेष महत्त्व नाही, आणि सततिप्रतिबंधक साधनांविषयींची मूचना कितीहि विलक्षण दिसत असली, तरी तीहि अप्रस्तुत म्हणून सोडून देऊ या. मी गांधीजींच्या पत्रांतील उतारा उद्धृत केला तो अशासाठीं कीं, पगारवाढ वगैरे मजुरांच्या मागण्यां-संबंधी गांधीजींचे विचार काय आहेत ते कळावे. त्यांच्या विचारांचा समाजवादी

अथवा तसेंच म्हणावयाचें तर भांडवलशाही दृष्टिकोणाशीसुद्धां काडीमात्र सबध असल्याचें दिसून येत नाहीं. भांडवलशाहीची लुडवुड थावविली तर हरएक व्यक्तीची अन्नवस्त्राची व निवाऱ्याची सोय करतां येईल इतकी विज्ञानाची आणि यांत्रिक साधनांची प्रगति झाली आहे असें प्रयोगानें सिद्ध करून दाखवतो म्हणून कोणी वादविवाद सुरू केला, तरी गांधीजींना त्याची मोठीशी मातब्बरी वाटणार नाहीं. कारण विशिष्ट मर्यादेपलीकडे सुखसाधनांची वाढ व्हावी याविषयी ते उत्सुक नसल्यामुळें समाजवाद जें चित्र रेखाटतो तें त्यांना यत्किंचितहि विलोभनीय वाटत नाहीं. मग भांडवलशाहीं अशातः तरी मान्य कां करावयाची ? तर त्याचें उत्तर असें कीं, जगातील उपासमार भांडवलशाही कांहीं प्रमाणांत निवारते म्हणून. वास्तविक त्यांना दोन्ही पद्धतींबद्दल तिटकाराच आहे. परंतु भांडवलशाही सध्या प्रत्यक्ष विद्यमान आहे म्हणून, तिच्याकडे दुर्लक्ष करणें शक्य नाहीं म्हणून व सपशेल उपासमारीपेक्षां ती जरा बरी म्हणून, ते भांडवलशाहीला मान्यता देतात, इतकेंच.

गांधीजींचे विचार बरोबर अशा प्रकारचेच आहेत असें विधान करणे कदाचित् चुकीचे ठरेल. परंतु त्याची विचारसरणी खरोखरीच अशा प्रकारची आहे असें मला वाटतें आणि त्यांच्या भाषणांतून जो व्याघात आणि गोघळ दिसून येतो तो त्यांचीं गृहीतकृत्यें सर्वस्वी भिन्न असल्यामुळेच दिसून येतो. आत्यंतिक सुख व स्वास्थ्य मिळविणे हे श्रेय असें लोकांनीं न मानतां जीवन अधिक नीतिमय करावे, बुराचरणाचा त्याग करावा, चैन सोडावी, आणि अशा रीतीने स्वतःची आत्मोन्नति साधीत जावें अशी त्यांची इच्छा आहे आणि ज्या कोणाला जनतेची सेवा करावी असें वाटत असेल, त्याने जनतेची आर्थिक उन्नति साधणे हेच आपलें मुख्य काम आहे असें न समजतां स्वतःच्या राहणीचे मान कर्मा करून सामान्य जनांच्या पायरीवर यावे व त्यांच्याशीं मिसळवें, खरी लोकशाही ती हीच असे त्यांचे मत आहे, हे १७ सप्टेंबर १९३४ रोजीं गांधीजींनीं काढलेल्या जाहीर पत्रकावरून दिसून येईल.

त्या विचारसरणीशी अथवा दृष्टिकोणाशी कोणत्याहि आधुनिक लोकसत्तावादी, समाजवादी अथवा भांडवलवादी विचारवृत्तांचें एकमत होणे शक्य नाहीं. मात्र जनतेशी फटकून वागून, ज्या लोकांना अत्यावश्यक गरजा भागण्यापुरतीहि सामग्री मिळत नाहीं त्यांच्यापुढें आपल्या सुखसाधनांची व उच्च राहणीची शेखी मिरविणें हे सभ्याचाराला सोडून आहे ही गोष्ट कोणीहि मान्य करील. तथापि गांधीजींच्या विचारसरणीशीं जुन्या धार्मिक वळणाच्या व्यक्तीचें थोडेंफार एकमत होण्यासारखें आहे. कारण दोघांच्याहि भावना गतकालाशीं सबद्ध झालेल्या असून गतकालीन परिभाषेतच दोघांचेहि विचार चालू असतात. जें सध्यां आहे अथवा जे पुढें होणार आहे, त्याच्यापेक्षां जें होऊन गेलें त्याच्याकडेच अशा लोकांचे अधिक लक्ष असते. भूतकालाकडे धांव घेणारी मनोवृत्ति व भविष्यकालाकडे टक लावून बसणारी मनोवृत्ति या दोहोत जमीनअस्मानाचा भेद आहे. जनतेच्या राहणींत

सर्वसाधारणपणे सुधारणा करण्याचा विचारहि जुन्या जमान्यांत शक्य नव्हता. भिकारटाकार हे नेहमी असावयाचेंच. दहापांच श्रीमंत माणसें असत, तीं समाज-धारणेला व उत्पादन-कार्याला आवश्यक होती. त्यामुळे त्या वेळचा नीतिवेत्ता, त्या वेळचा सुधारक व त्या वेळचा भावनाप्रधान माणूस, होती ती समाजस्थिति गृहीत धरून, गरजू धर्मबांधवावर धर्म करणे श्रीमंतांचें कर्तव्य आहे अशा प्रकारच्या शिकवणुकीचा ठसा धनिकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करीत असे. त्यांनीं गरिबांचे निधिधारक व्हावे, धर्मशील व्हावे, अशी शिकवणूक त्या काळीं देण्यांत येई. धर्माने दानाचे मोठेंच महात्म्य वर्णन केलें आहे; आणि राजेरजवाडे, जमीनदार व भांडवलदार यांच्यासबर्धी बोलतांना त्यांनीं गरिबांचे निधिधारक व्हावे या मुद्द्यावर गार्धीजी जेव्हा भर देतात त्या वेळीं अनेक धर्मगुरूंनीं प्रतिपादिलेल्या आदेशाचाच ते पुनरुच्चार करीत असतात. ख्रिस्ती धर्माचा जगद्गुरू जो पोप तोदेखील असेच सांगतो. श्रीमंतांनीं दानसपन्न असावें हीच आळवणी हिंदु धर्म व मुसलमान धर्म करीत राहतात. आणि श्रीमंत लोक मंदिरे व मशिदी बांधून, धर्मशाळा उभारून अथवा आपल्या गडगज खजिन्यांतून गरिबांना कांहीं ताम्रदान, रौप्यदान करून आपण मोठे पुण्याईचें कृत्य करून कृतार्थ झालो असे समाधान मानतात.

पोप १३ वा लुई यानें नवीन औद्योगिक युगासबर्धी लिहिलेला एक लेख फार प्रसिद्ध आहे. त्यावरून जुन्या धार्मिक प्रवृत्तींची चांगली कल्पना येईल. तो म्हणतो :—

“दुःख आणि कष्ट सहन करावे असेंच मानव जातीच्या ललाटीं लिहिलेले आहे. आणि मनष्याने कितीहि आटापीट केली तरी मानवी जीवनाभोवतीं घोंघावणारीं दुःखे व कष्ट अजिबात नष्ट करण्यास कोणताहि शक्ति अथवा कोणताहि उपाय समर्थ होणार नाही. यादून भिन्नमताचे जर कोणी लोक असतील, आपद्ग्रस्त लोकांना यातनांतून आणि हालतांतून मुक्त करण्याचें व त्यांना अखंड विश्रुतीचें व अविच्छिन्न सुखाचें जर कोणी वचन देत असतील तर ते जनतेची केवळ फसवणूक करीत आहेत व परिस्थिति अधिक बिकट करीत आहेत असेंच म्हटलें पाहिजे. जगाचें वास्तविक स्वरूप समजून घेण्यासारखी दुसरी उपयुक्त गोष्टी नाही. पण त्याच-बरोबर जगांतील दुःखांचा उपशम करण्याचें साधन आपण कोठें तरी दुसरीकडे शोधलें पाहिजे. ”

दुसरीकडे म्हणजे कोठे ते पुढें सांगितलें आहे :—

“इत्युत्तर कालांतल अक्षय्य जीवनाचा विचार केल्याशिवाय इहलोकींच्या वस्तुजाताचें आकलन अथवा मूल्यमापन योग्य रीतीनें होणें शक्य नाही....निसर्गा-कडून जें श्रेष्ठ सत्य आपणांस समजते त्यावरच ख्रिस्ती तत्त्वज्ञानाची भव्य इमारत उभारलेली आहे. इहलोकींची आयुष्य-यात्रा संपल्यावर खऱ्या जीवनाचा प्रारंभ होतो हेच तें सत्य होय. पृथ्वीतलावर सांपडणाऱ्या विनाशी व क्षणभंगुर वस्तूंचा

उपभोग घ्यावा म्हणून ईश्वरानें आपणास जन्मास घातलें नसून स्वर्गीय व अविनाशी अशा गोष्टींनीं आपण समृद्ध व्हावें म्हणून त्यानें आपणास निर्मिलें आहे. जग ही आपली मायभूमि नव्हे, ती बंदिशाळा आहे. धनधान्य वगैरे ज्या वस्तू मनुष्यांना इष्ट व आवश्यक वाटतात, त्याचे आपल्या दारीं ढीग पडलेले असले काय अथवा घरच्या मडक्यांत चिमूटभर देखील पीठ नसलें काय, जो अक्षय्य असा आनंद आहे तो त्यामुळे बाधित होण्याचे कारण नाही. ”

ही धर्मदृष्टि पुरातन काळाशीं सलग झालेली आढळते. कारण त्या काळच्या दुःखद परिस्थितींतून सुटण्याचा एकमेव मार्ग म्हणजे मरणोत्तर प्राप्त होणाऱ्या परलोकावर श्रद्धा. आणि परिस्थिति बदलून स्वप्नांतहि कधीं कल्पना आली नसेल इतकी साधनसंपत्ति मानव जातीच्या हातीं आतां जमा झाली असली तरी आमच्या मनाभोवतीं पडलेले भूतकालाचे पाश अद्यापि दिले झालेले नाहीत. कांहीं संदिग्ध व अगम्य अशा आध्यात्मिक मूल्यांचे देव्हारे माजवण्याचें कार्य अद्याप चालूच आहे. दुसरे ज्याला तमोयुग म्हणतात तेंच आपलें कृतयुग अशी समजूत करून घेऊन कॅथोलिक लोक मध्ययुगीन कालाकडे माना मुरडून पाहत आहेत. कारण ख्रिस्ती साधुसत त्या काळांचे निर्माण झाले, धर्मयुद्धासाठीं राजे बाहेर पडले ते त्याच वेळीं, आणि गोथिक पद्धतीची देवळे उच बादलीं तींहि त्याच अमदानीत. “ ख्रिस्ती लोकशाहीचें खरें युग ते ” असें त्यांचे सांगणें आहे. “ इस्लामी लोकशाहीचें ” युग पहिल्या पहिल्या खलिफांच्या सदा विजयी राजवटींत होऊन गेलें. म्हणून मुसलमानांची दृष्टि त्या जमान्यावर खिळून राहिली आहे व वैदिक काळ आणि रामराज्य यांचीं स्वप्ने हिंदु लोक या घडीला पाहत आहेत व इतिहास मात्र कानांशीं ओरडून सांगतो आहे कीं, सुवर्ण युगांत अन्नवस्त्रादि अत्यावश्यक गोष्टी देखील जनतेला मिळत नसत. लोकांना फांके मारावे लागत. कळसावरच्या मूठभर लोकांनीं अत्यानंद चाखला असेल; कारण आत्मिक विलास उपभोगण्यासाठीं आवश्यक तीं साधनें व स्वास्थ्य त्यांना लाभत होतें; पण इतरांची दशा पुसाल तर उदरभरणासाठीं घाम शिंपीत राहण्यापलीकडे त्यांनीं कांहीं केलें असेल अशी कल्पना-सुद्धा करवत नाही. उपाशीं पोटाला संस्कृति कसली आणि वेदान्त कसला ? पोटाला गोळभर अन्न कसे मिळवावें ह्या विवचनेंत ते निमग्न असणार.

औद्योगिक युगाबरोबर अनेक अनिष्ट गोष्टी आलेल्या असून भव्य स्वरूपांत त्याच तेवढ्या आपल्यापुढे उभ्या आहेत. परंतु सर्व जगाचा साकल्यानें विचार केला व विशेषतः बहुतांशीं यांत्रिक देशाकडे नजर टाकली तर बहुसंख्य लोकांची सांस्कृतिक व आत्मिक उन्नति सुलभतेनें होण्यासाठीं आवश्यक त्या साधनसंपत्तीचा संप्रदह औद्योगिक युगामुळेच झालेला आढळून येईल. पण ह्या गोष्टीची आपणास विस्मृति होते. हिंदुस्थान वगैरे सारख्या ज्या देशांना औद्योगीकरणाचे फायदे मिळालेले नाहीत. तेथें ही गोष्ट चटकन ध्यानांत घेणार नाही. यांच्यांच्या माहायानें

जवाहरलाल नेहरू

आपलेंच तेल काढण्यांत आलें, आणि आपली सांपत्तिक दृष्ट्या हानि तर झालीच, पण अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सांस्कृतिक व आत्मिक प्रगतीलाहि आपण आंचवलों. पण ह्याचा दोष यंत्रांकडे नसून परकीय सत्तेकडे आहे. आपल्या देशांतील नामधारी पाश्चात्य सस्कृतीच्या साहाय्यानें सरजामदारी पद्धतीला कांहीं काळ तरी अवसान चढले असून आमचा कोणताहि प्रश्न सुटण्याच्या ऐवजीं तो उलट बिकटच होत चालला आहे.

असा विपरीत अनुभव आपणास यावा हे आमचें दुर्भाग्य होय. पण जगाकडे पाहतांना आपण आपली दृष्टि यामुळें मलिन होऊ देतां उपयोगी नाहीं. कारण आजच्या काळांत समाजधारणेशीं अथवा वस्तूत्पादनासाठीं धनिक वर्गाला सभाळून ठेवण्याची मुळींच आवश्यकता नाहीं. अजागलस्तनासारखी त्याची स्थिति झाली आहे, एवढेच नव्हे तर प्रगतीच्या वाटेत त्याची अडगळ भासू लागली आहे. सपत्तिमानांनीं उदार व्हावे आणि गरिबांनीं देवावर भार टाकून व नशिबावर हवाला ठेवून सदाचरणानें व काटकसरीनें राहावें असा बोध करणारा भिक्षुकवर्गहि अनवश्यक झाला आहे. मनुष्याची साधनसंपदा इतकी उदड वाढली आहे कीं जगापुढचे समस्त प्रश्न त्याला सोडवून दाखवितां येतील अनेक धनिक, निवळ बांडगुळांचें जिणें जगत आहेत. आणि अशीं बांडगुळें समाजवृक्षाच्या वाडीला अडचण करतात इतकेंच नव्हे, तर त्यांच्यामुळे जीवनरसाचा भलत्याच कामीं विनियोग होतो. हा परोपजीवी वर्ग आणि त्याला निर्माण करणारी समाजरचना ह्यांच्या योगाने, कार्याचे व उत्पादनाचें क्षेत्र सकुचित होत जाऊन दुसऱ्यांच्या थ्रमावर जगणाऱ्या धनिक ऐदी बेकारांत आणि काम मिळत नाहीं म्हणून वणवण भटकणाऱ्या उपाशी बेकारांत भर मात्र पडत जाते. काहीं दिवसामागे स्वतः गांधीजींनी लिहिले होते: “उपाशी आणि बेकार लोकांच्या जगांत ईश्वराला अवतार ध्यावयाचा असेल तर कामधदा आणि पोटाला घांस मिळवून देणाऱ्या मजुरीच्या रूपानेंच त्याला अवतीर्ण व्हावे लागेल. अन्न मिळविण्यासाठीं काम करावें म्हणून ईश्वराने मानवाला निर्माण केले असें असता, काम न करतां जे जेवतील ते चोर होत, असें भगवताचेच वचन आहे.”

ज्या काळीं सध्याचे प्रश्न उपस्थित झालेले नव्हते, त्या काळचे दडक व त्या काळच्या पद्धति स्विकारून, आणि जीर्ण झालेल्या परिभाषेचा आधार घेऊन, आधुनिक जगाच्या गुतागुतीच्या प्रश्नांचा विचार करावयास लागलें तर गोधळ आणि फजिती हमखास व्हावयाची, ही काळ्या दगडावरील रेघ, खाजगी मालमत्तेची कल्पना ही जगातील एक मूलभूत व सनातन अशी कल्पना आहे अशी काहीं जणांची समजूत असल्याचें दिसतें. परंतु ही कल्पनादेखील एकसारखी बदलत गेल्याचें आढळून येईल. एके काळीं गुलाम हे खाजगी मालमत्तेत जमा होत, बायकामुलांची तीच स्थिति होती; आपल्या जहागिरींत कोणाचें लग्न झालें तर नवऱ्या मुलीच्या प्रथम-समागमाचा जो हक्क पाश्चात्य देशांत सरजामदारांना होता,

तो देखील खाजगी मालकीपैकीच समजण्यांत येई ! त्याचप्रमाणे रस्ते, मंदिरे, तऱ्या, पूल, हवा, उदक, जमीन, सगळ्यावर सरंजामदाराची खाजगी मालकी होती. युद्धकाळांत खाजगी हक्कांवर एकसारखी गदा येत असते. सध्यांच्या काळांत शेअर्स, बँकेतील ठेवी, वगैरे गोष्टींमुळे मालमत्तेला अमूर्त स्वरूप प्राप्त होऊं लागलें आहे. मालमत्तेचें स्वरूप जसजसे बदलत आहे, तसतसा खाजगी मालमत्तेच्या बाबतींत सरकारचा हात अधिकाधिक शिरत असून, लोकांच्या मागणीला अनुसरून मालमत्तेवरील भरमसाट वैयक्तिक हक्कांवर कायद्याचें नियंत्रण जास्त जास्त तग बसू लागले आहे. हरतऱ्हेच्या जादा करांच्या द्वारा खाजगी मालमत्तेचे लचके तोडले जात असून सार्वजनिक हिताकडे त्या रकमेचा विनियोग करण्यांत येत आहे. सार्वजनिक कार्याचें धोरणहि सार्वजनिक हिताकडे दृष्टि ठेवूनच आंखले जातें. स्वतःच्या मालमत्तेचें रक्षण करण्यासाठीं एकादी व्यक्ति सार्वजनिक हिताला विरोधी असें वर्तन करू लागेल, तर ते मजूर होणार नाही. खरें पाहिले तर गतकालांत बहुसंख्य लोकांना कोणतेच मालकी हक्क नव्हते, ते बिचारे स्वतःच दुसऱ्या कोणाची तरी मालमत्ता समजले जात. आजच्या घटकेलासुद्धां फारच थोड्या लोकांना मालकी हक्क प्राप्त झालेले आहेत. बहुविध हक्कांच्या मालकांविषयीं अनेकदां उल्लेख होत असतो. पण सांप्रतच्या युगांत प्रत्येक स्त्रीपुरुषाला जगण्याचा, श्रम करण्याचा व आपल्या श्रमाचें फळ चाखण्याचा अधिकार आहे असें मानण्यांत येत असल्यामुळे एक नवीनच हक्कसंबंध निर्माण झालेला आहे हे ध्यानांत ठेवलें पाहिजे. कल्पना अशा रीतीनें बदलत गेल्या म्हणून भांडवल व मालमत्ता कांहीं कापराच्या वडीप्रमाणें हवेत मिसळून जात नाही. ती शतधा वांटली जाते व संपत्ति एकठांय झाल्यामुळे इतरांवर सत्ता गाजवण्याचें जें सामर्थ्य कांहीं थोड्या व्यक्तींना प्राप्त झालेलें होतें तें त्यांच्या हातून जाऊन सर्व समाजाच्या हातीं येते, इतकेंच.

व्यक्तीची मानसिक, नैतिक व आध्यात्मिक उन्नति करून तद्द्वारां परिस्थितींत बदल करावा असे गांधीजींना वाटतें. दुराचरणाचा व भोगलोलुपतेचा मार्ग वर्जून लोकांनीं शुद्ध व्हावे अशी त्यांची इच्छा आहे. मद्यपान, धूम्रपान इत्यादि व्यसने सोडा, कामवासनेचे दमन करा असा त्यांचा आग्रहाचा उपदेश आहे. या दुर्गुणांची प्रतवारी करताना मतभेद होतील; परंतु व्यक्तिहिताच्या व विशेषेकरून राष्ट्रहिताच्या दृष्टीनें पाहिले तर लोभ, स्वार्थ, वित्तपणा, स्वार्थासाठीं करण्यांत येणारे कलह, अत्यंत क्रूर अशीं गटांगटांतील व वर्गावर्गांतील युद्धे, एका वर्गाचा दुसऱ्या वर्गाकडून होणारा अमानुष छळ व पिळवणूक, राष्ट्रांतील दारुण सग्राम वगैरे गोष्टीपेक्षां उपरोक्त दुर्गुण किती तरी कमी अहितकारक आहेत असें नाही का कबूल करावें लागणार ? अर्थात् ही हिंसा आणि मनुष्याची माणुसकी घालविणारे हे कलह गांधीजींना त्याज्यच वाटतात. परंतु प्रबल असतील त्यांनीं दुर्बलांना गिळ्यावें असाच जेथें कायदा आहे व “समर्थ असतील त्यांनीं मिळवावे व शक्त असतील त्यांनीं राखावें” असेंच जेथें

स्मृतिवचन आहे, त्या वित्तपेणेवर चाललेल्या समाजांत अशा प्रकारची हिंसा व असे कलह अपरिहार्यच नव्हेत काय ? नफेबाजीच्या संघर्षांतून कलहाच्या ठिणग्या पडणारच. माणसाची लुटारू वृत्ति उतावी, मातावी आणि ती स्वैर सुटावी, अशीच सध्याची समाजव्यवस्था आहे. कांहीं सभ्यपेलव भावनांचें पोषण सांप्रतच्या समाजांत खात्रीनेच होतें; पण मनुष्याच्या अधम वृत्ति “ गवता ऐशा उदंड ” पोसतात, हेहि तितकेंच खरें आहे. दुसऱ्यांना जमिनीवर लोळवून त्या मुड्यांच्या उच राशीवर उभा राहिल तो यशवंत. असल्या आकांक्षा व असल्या भावना, समाजांत जोपासल्या जात असतां व शिखरावरचीं माणसें त्यांच्या समोहनाला बळी पडत असतां नीतिमान मानव निर्माण करण्याचें आपले ध्येय जयास जाईल, असें गांधीजींना वाटतें तरी कसें ? त्यांना सेवावृत्तीचा प्रसार व्हावयास द्या आहे, व तो कांहीं व्यक्तींच्या बाबतींत साध्य होईलहि. परंतु वित्तपेणेचे विजयी शिलेदार हेच जोपर्यंत समाजात आदर्शभूत समजले जात आहेत व स्वार्थवृत्तीलाच प्रधानप्रेरक शक्ति असें मानण्यांत येत आहे, तोपर्यंत बहुसंख्य जनता वाहत्या मार्गांनेच जात राहणार.

परंतु या प्रश्नाला इतःपर केवळ नैतिक वा तात्त्विक समस्येचें स्वरूप राहिलेले नाही. कारण जगाचा गाडा चिखलांत रतून पडून मुटकेचा कोणता तरी मार्ग शोधून काढणे अवश्य झाल्याकारणानें हा प्रश्न व्यावहारिक स्वरूपाचा व तांतडीचा झालेला आहे. मिर्कावरप्रमाणे* वाईटांतून कांही तरी चांगलें निघेलच अशी आशा करीत स्वस्थ वसणे आपणास शक्य नाही. वरें, भाडविलशाही, समाजवाद, वगैरेंतील दोष काढीत निष्क्रिय वसावें आणि जुन्या व नव्या सर्व पथांतील गुणांच्या समन्वयाचा सुवर्णमध्यमी सूतेशंखरची मात्रा आपल्या हातीं लागेल अशा आशामय तर्कीत राहावें तर तेहि शक्य दिसत नाही. रोगाचे निदान करून व त्यावरील औषधयोजना निश्चित करून ते औषध हस्तगत करण्याच्या उद्योगाला लागले पाहिजे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दृष्टीनें विचार केला तर धसला जागा कायम टिकणे शक्य नाही हे निश्चित. मागे हटण्याचा प्रयत्न करतां येईल अगर पुढें तरी पाऊल घालता येईल. तथापि या बाबतींतमुद्दां आपणाला निवड करतां येईलसें दिसत नाही; कारण मागे हटणे आतां सर्वथैव अशक्यच झालें आहे, असें मला वाटतें.

तथापि गांधीजींच्या उद्योगाकडे पाहिल्यावर अशी कल्पना होते कीं, मागे हटत हटत अत्यंत सकुचित अशा स्वयंपूर्णतेकडे त्यांना जावयाचें आहे; म्हणजे राष्ट्र स्वयंपूर्ण झालें तरी त्यांचें समाधान होणार नसून स्वयंपूर्ण खेडीं अस्तित्वांत आणण्याचा त्यांचा इरादा दिसतो. प्राथमिक काळांत प्रत्येक खेडें जवळ, जवळ संपूर्ण असे. अन्नवस्त्रादि स्वतःच्या गरजा तें स्वतःच भागवी. अर्थातच अशा परिस्थितींत

* डिकन्स यांच्या मुप्रसिद्ध ‘डेव्हिड कॉपरफील्ड’ या कादंबरीतील एक सनातन आशावादी पात्र.

राहणीचा दर्जा अत्यंत निकृष्ट असणें अपरिहार्य होतें. अशी स्थिति सदोदित राहावी हें गांधीजींचें ध्येय नसेल; कारण तें केवळच असाध्य आहे. अशी व्यवस्था झालीच तर आजकालच्या प्रचंड लोकसंख्येला कांहीं देशांतून उपाशी मरण्याची पाळी येईल, व असली दरिद्री योजना कोणी आंखली तर लोक त्याचें चालूहि देणार नाहीत. हिंदुस्थानसारखा कृषिप्रधान देश घेतला तर ग्रामोद्योगाची वाढ झाल्यास आपल्या खेड्यांतल्या कमालीच्या निकृष्ट राहणीत अल्पस्वल्प सुधारणा करतां येईल असें मला वाटतें. पण इतर कित्येक देशांप्रमाणें आपणहि जगाशीं जखडले गेलों आहोंत, ते बध तोडून एकांडेपणांनो व्यवहार करणें यानंतर शक्य होणार नाही. तेव्हां जागतिक दृष्ट्याच आपणाला विचार केला पाहिजे. आणि तसा विचार करूं लागलें कीं सकुचित स्वयंपूर्णतेच्या प्रश्नाची लगेच वावडी होते असें आढळून येईल. मला तर स्वयंपूर्णतेचें धोरण सर्वतोपरी अनिष्ट वाटतें.

येणेप्रमाणें समाजवादाच्या एकमेव आणि सभाव्य अशा उपाययोजनेकडे वळणें अपरिहार्य ठरतें. जनहितासाठीं सपत्तीचें उत्पादन आणि विभजन नियंत्रित करून प्रथम राष्ट्रारष्ट्रांत आणि नंतर क्रमशः अखिल जगांत समाजवाद प्रस्थापित करणें अवश्यमेव आहे. हे साध्य हस्तगत करण्यासाठीं कोणतीं साधनें हातीं घ्यावीत तो प्रश्न अलाहिदा, परंतु सद्यःस्थितीमुळें ज्यांचा नफा होतो ते समाजपालटाला हरकती घेतात एवढ्याचसाठीं राष्ट्राचा अथवा मानवजातीचा उद्धार तडून बसावा हें योग्य नव्हे. इष्ट आणि साध्य अशा ध्येयाची गळचेपी करून असल्या लोकाना राजी राखावें यामारखे जनताद्रोहाचे कृत्य नाही. हा समाजपालट जागतिक परिस्थितीच्या दडपणामुळें अथवा अशतः जबरदस्तीनें अपेक्षित काळाच्या जरा आधींहि घडून येण्याचा संभव आहे, परंतु जनतेपैकीं बहुसंख्य लोकांची समति मिळाल्याखेरीज समाजस्थित्यंतर घडून येणें शक्य नाही एवढी गोष्ट मात्र निश्चित. संमति मिळावी म्हणून जनतेचें मतपरिवर्तन केलेंच पाहिजे. ज्यांच्या पदरांत वर्तमान परिस्थितीमुळें रुपयांचे तोडे पडत आहेत, त्यांचेंहि मन वळवण्याचा प्रयत्न करावयास हवा; पण त्यापैकीं फार लोकांचें मतपरिवर्तन होईल हें संभवनीय दिसत नाही.

खादी-कार्य, हातकताई व हातविणार्ई वगैरे गांधीजींच्या आवडत्या गोष्टीं-मुळें उत्पादनकार्यातील व्यक्तिभावाचा उद्रेक होत असल्याकारणानें यंत्रपूर्व युगाकडे आपली पिछेहाट होईल. वर्तमान समाजातील कोणत्याहि जिव्हाळ्याच्या प्रश्नां-वरील उपाय म्हणून गभीरपणें विचार करण्यास लायक अशा ह्या योजना नाहीत. शिवाय तद्द्वारा जी मनोवृत्ति निर्माण होते, तीसुद्धां योग्य प्रगतीच्या मार्गावरील थोंड ठरण्याचा संभव आहे. परंतु तात्कालिक उपचार म्हणून त्यांच्या योजना उपयुक्त ठरल्या आहेत असें म्हणण्यास प्रत्यवाय नाही आणि जोंपावेतों शेतकीविषयक

तोपावेतो ह्या योजनांची उपयुक्तता कायम राहिल. ज्यांचा थांगपत्ता नाही असे हजारो बेकार हिंदुस्थानांत आहेत, खेडोपाडी तर असख्य अर्धबेकार सांपडतील. ही बेकारी नष्ट करण्यासाठी सरकारने मुळीच प्रयत्न केलेले नाहीत, आणि बेकारांना सुतळीच्या तोळ्याचीसुद्धा मदत पोचवलेली नाही. पूर्ण बेकारांना व अर्धबेकारांना खादीने अल्प प्रमाणांत आर्थिक साहाय्य केलेले आहे, आणि हे साहाय्य स्वकष्टार्जित असल्यामुळे त्यांच्या ठिकाणचा स्वाभिमान पोसला जाऊन त्यांना आत्मविश्वासही वाटू लागला आहे. खादीचा मानसिक परिणाम फार ध्यानांत ठेवण्यासारखा झाला. शहर व खेडी यांच्यातील अंतर तोडण्याच्या कामांत खादीला कांहीं अशी यश मिळाले. तिने पांढरपेशा आणि शेतकरी यांच्या मनाचे धागेहि कांहीं प्रमाणांत सांधले. कपड्यांचा परिणाम वापरणाऱ्यांच्या व पाहणाऱ्यांच्या मनावर फार होतो. साऱ्या सफेत खादीच्या वस्त्रांमुळे पांढरपेशावर्गांत साधेपणा आणि जनतेबरोबर वागतांना तादात्म्यभाव यांची वाढ होऊन दिमाख आणि छिंचोरपणा ह्यांना बराच आळा बसला आहे. पोषाखाच्या बाबतींत श्रीमतांचे बालिश अनुकरण करण्याची वृत्ति कनिष्ठ मध्यम वर्गांतून नष्ट होऊन हलके कपडे वापरण्याची त्यांना शरम वाटेनाशी झाली. इतकेच नव्हे, तर रेशमी आणि साटणीचे कपडे घालून मिरवणाऱ्या गलहौशांपेक्षा आपण अधिक सभ्यच काय पण अधिक उच्च आहोत असे त्यांना वाटू लागले. खादी वापरणाऱ्या गरिबांतल्या गरीब व्यक्तीच्या अर्गी हा अभिमानाचा आणि प्रतिष्ठेचा भाव उपजला. फार मोठ्या खादीध्याऱ्यांच्या सभेत गरीब कोण, श्रीमंत कोण हे निवडून काढणे कठीण आहे. त्यामुळे बहुभावहि वृद्धिंगत होतो. काँग्रेसचा सदेश जनतेपर्यंत पोचवण्याच्या कामी खादीने खासच उपयुक्त कामगिरी बजावली असून खादी म्हणजे हिंदी स्वातंत्र्याची निशाणी ठरली आहे.

खादीमुळे मालाच्या किंमती एकसारख्या वाढवणाऱ्या गिरणी-मालकांच्या वृत्तीलाहि पायबंद बसला. पूर्वी परदेशी व विशेषतः लॅकेशायरच्या स्पर्धेमुळे हिंदुस्थानांतल्या गिरणीमालकांना पायबंद बसत असे. पण महायुद्धासारखे सकट उद्भवून तो पायबंद नाहीसा झाला म्हणजे येथील कापडाच्या किंमती भरमसाट चढवून गिरणीमालक यथेच्छ नफा मिळवित असत. स्वदेशी व बहिष्काराच्या चळवळीने देखील गिरणीवाल्यांचे उखळ पाडरे झाले होते. परंतु बाजारांत खादी येऊ लागल्यामुळे कापडाची किंमत हवी तशी वाढवतां आली नाही. लोकांच्या भाविकपणाचा फायदा घेण्यासाठी येथील (व जपानातील) गिरणीमालकांनीहि जाडेभरडे कापड विणव्वास सुरुवात केली आणि हातमुताच्या व हातविणीच्या खादीतून ते कापड निवडून वेगळे काढणे मुष्किलीचे झाले. परंतु आता महायुद्धासारखा निर्वाणाचा प्रसंग उत्पन्न होऊन परदेशी कापड हिंदुस्थानच्या धक्क्यावर उतरनासे झाले, तरी गिरणीमालकांना १९१४ सालाइतका नफा उकळतां येणार नाही.

खादीपासून अशा तऱ्हेचे फायदे सध्या होत असले तरी खादीचे महत्त्व तात्पुरतेच

आहे असें मला वाटते. आर्थिक व्यवस्थेत पालट होत असतानाच्या काळांत खादीचा धंदा दुय्यम म्हणून चालू राहिल व त्यामुळे कदाचित् सक्रमण काळांतील बोजा हलका होण्यास मदतहि होईल. तथापि भविष्यकाळांत मुख्यतः शेतकीची आमूलाग्र पुनर्घटना करण्यांत व यांत्रिक प्रगति करण्यांतच आपणाला आपलें शक्तिसर्वस्व वेंचावें लागेल. जमिनीबाबत केवळ जुजबी सुधारणा अमलांत आणून आणि लाखों रुपये फस्त करणारी व वरपांगी करावयाच्या मामुली सूचना पुढें मांडणारी कमिशनें बसवून काडीमात्र फायदा होणार नाही. आपल्या इकठील जमिनीच्या वहिवाटीची पद्धत कुचकामी ठरत असलेली आपण प्रत्यक्ष पाहत आहोत. उत्पादनाच्या, विभजनाच्या व मोठ्या प्रमाणावरील पद्धतशीर शेतीच्या कामी तिच्यामुळे अडथळे उत्पन्न होत आहेत अशा परिस्थितीत जमीनधारणेच्या पद्धतीत आमूलाग्र बदल करून आणि जमिनीचे लहान तुकडे एकत्र जोडून सहकारी व सामुदायिक शेतीच्या द्वारां थोड्या थ्रमानें अधिक उत्पादन होईल अशी व्यवस्था केल्याशिवाय आधुनिक काळांत निभाव लागणार नाही. शेतीवर हिंदुस्थानची सर्व लोकसंख्या पोसणें शक्य नाही, आणि मोठ्या प्रमाणावर शेती सुरू झाली तर गांधीजींची शक्ता खरी ठरून शेतकामासाठी हल्लीपेक्षां पुष्कळच कमी लोकांची गरज लागणार. उरलेल्या लोकांना कांहीं प्रमाणांत छोड्या छोड्या धंद्यांमध्ये काम मिळालें तरी त्यांची सोय मुख्यत्वेकरून समाजवादी पद्धतीवर चाललेल्या कारखान्यांत व सार्वजनिक हिताच्या कार्यांतच करून द्यावी लागेल.

खादीमुळे कांहीं भागांतील लोकाना थोडीशी मदत झाली असली तरी तिच्या उपयुक्ततेबरोबर एका अनिष्ट गोष्टीचाहि प्रादुर्भाव झालेला आहे. मृतप्राय झालेल्या जमीन-वहिवाटीच्या पद्धतीला खादीच्या धंद्याचे थोडेंसें जीवन मिळाल्यामुळे ती अल्प प्रमाणांत टवटवीत झाली आहे व त्यामुळे इष्ट असणारा पालट लांबणीवर पडत आहे. अर्थात् ह्या परिणामाचें स्वरूप विशेष तीव्र नसलें तरी तसा परिणाम घडला आहे, हें खास., कुड्याला अथवा छोड्या शेतकऱ्याला जमिनीच्या उत्पन्नाचा जो वांटा मिळतो, तेवढ्यावर आपली निकृष्ट दर्जाची राहणीदेखील संभाळतां येत नाही; त्यामुळे आपल्या उत्पन्नांत भर टाकण्यासाठी त्याला निराळे मार्ग शोधावे लागतात अथवा आपला खंड व सारा भरण्यासाठी कर्ज तरी काढावें लागतें. शेतकऱ्यांनी शेतकीव्यतिरिक्त मार्गांनी मिळविलेल्या पैशामुळे सरकारला व जमीन-दारांना आपला सारा आणि खंड वसूल करतां येतो. हा अन्य मार्गांनी मिळणारा पैसा जर भरपूर असेल तर कांहीं काळानंतर खंडाचे प्रमाण वाढत जाऊन त्यांतच सर्व पैसा मुरून जाण्याचा संभव आहे. सध्याच्या परिस्थितीत अधिक श्रम करून व काटकसरीनें राहून जो पैसा शेतकरी जमवतो, तो सरतेशेवटीं जमीनदाराच्याच घशांत जातो. मला वाटतें की हा मुद्दा हेन्री जॉर्जनें आपल्या “ प्रगति व दारिद्र्य ”.

ग्रामोद्योगांचें पुनरुज्जीवन करण्याचे गांधीजींचे प्रयत्न म्हणजे त्यांच्या खादी कार्याचाच विस्तार आहे. त्यामुळे तात्कालिक हित साधेल आणि त्यांतील कांहीं अंश चिरकालीन स्वरूपाचा ठरला तरी त्यांपैकी पुष्कळसा भाग जुजबी स्वरूपाचाच होणार. ग्रामोद्योगामुळे शेतकऱ्यांचें सध्यांचें दैन्य दूर होऊन त्यांच्यांतील नष्टप्राय झालेल्या कलात्मक व सांस्कृतिक वृत्तींना पुन्हां पालवी फुटेल परंतु त्यांच्या जोरावर यांत्रिक व औद्योगिक शक्तीविरुद्ध बड करण्याचा जो घाट घातलेला आहे तो मात्र तडीस जाणें शक्य नाही. 'हरिजन' पत्राच्या अंकांत ग्रामोद्योगासंबंधीं नुकत्याच लिहिलेल्या एका लेखांत गांधीजी म्हणतात की, "इष्ट कार्य साध्य करण्यासाठीं ज्या वेळीं फार थोडीं माणसें हाताशीं असतील, त्या वेळीं यांत्रिक मदत घेणें योग्य आहे. परंतु आवश्यक असणाऱ्या माणसापेक्षां अधिक माणसें आपल्यापार्शीं आहेत अशी हिंदुस्थानप्रमाणें जेव्हां स्थिति असेल, तेव्हां यांत्रिक मदत घेणें अनिष्ट ठरतें. खेड्या-पाड्यांतून राहणाऱ्या लक्षावधी लोकांना विभ्रंति कशी मिळेल हा आपणापुढील प्रश्न नसून, वर्षांतून सहाच महिने काम मिळणाऱ्या लोकांना उरलेल्या सहा महिन्यांत कोणते उपयुक्त काम द्यावें हा प्रश्न आपणापुढें पडलेला आहे." ज्या ज्या देशांत बेकारी आहे त्या त्या देशांच्या बाबतींत अधिकउण्या प्रमाणांत हा आक्षेप लागू पडेल. परंतु करावयास कामच उरलें नाहीं अशी परिस्थिति उद्भवलेली नसून सध्याऱ्या मालकवर्गाला लोकांना कामावर लावणें फायद्याचें होत नाहीं ही मुख्य अडचणीची बाब आहे. ताबडतोब केले पाहिजे अशा कामाचे ढीगच्या ढीग पडलेले आहेत. रस्ते, कालवे, घरे, नळ व मोऱ्या, त्याचप्रमाणें औषधोपचार, उद्योगधंदे, वीजपुरवठा, सामाजिक व सांस्कृतिक कार्ये, शिक्षण व लोकांना लागणाऱ्या शेंकडों वस्तूंचें उत्पादन अशीं किती तरी कार्ये करतां येतील. आपल्या देशांतील कोट्यवधि लोकांनीं येथून पुढील पन्नास वर्षेपर्यंत एकसारखें राबण्याचे ठरवलें तरी हें काम संपणार नाहीं. पण ही गोष्ट साध्य होण्यासाठीं स्वार्थांएवजीं सामाजिक सुधारणा ही प्रेरकशक्ति बनली पाहिजे व सार्वजनिक सुधारणा करण्याचें राष्ट्रांनीं मनावर घेतलें पाहिजे. रशियांतील समाजसत्ताक राज्यव्यवस्थेंत इतर कोणतेहि दोष असोत, तिच्यांत बेकारीला स्थान नाहीं. आपल्या देशांतील लोक "हरि हरि" म्हणत स्वस्थ बसतात याचें कारण करण्याजोगें काम उरलें नाहीं हे नसून कामासाठीं व सांस्कृतिक उन्नतीसाठीं लागणाऱ्या सवलती त्यांना उपलब्ध होत नाहींत हे आहे. मुलांना मजुरीवर लावण्याचें बंद केलें, कांहीं एका वयापर्यंत शिक्षण सक्तीचें ठेवलें, तर मुले व मुली निघून गेल्यामुळे बेकारांची सख्या कमी होऊन मजुरांच्या अड्यावरील खेंचाखेंचीतील लक्षावधि कामगार कमी होतील.

चरखा व टकळी यांच्यांत सुधारणा घडवून आणण्याच्या कामीं गांधीजींना थोडेंफार यश आलेलें आहे. अर्थात् उपकरण अथवा यंत्र अधिक कार्यक्षम करण्याचाच हा प्रयत्न आहे. आणि हा प्रयत्न भसाच राहिला (ग्रामोद्योग विजेच्या शक्तीवर

पुढें चालू करतां येतील ही गोष्ट अगदी शक्य आहे.) तर नफेबाजीची वृत्ति बळवून फाजिल उत्पादन व बेकारी यांचा प्रादुर्भाव ग्रामोयोगाच्या क्षेत्रातहि होईल. आधुनिक औद्योगिक पद्धतीशी ग्रामोयोगाचा मेळ घालून दिल्याशिवाय आजकालच्या आवश्यक गरजा भागवतां येतील इतकें देखील उत्पादन ग्रामोयोगामार्फत करतां येणार नाही. आपल्या देशांत मोठ्या प्रमाणावर चाललेले यांत्रिक धंदे बंद करणें इष्ट अथवा शक्य आहे काय ? आपण यंत्रविरोधक नसल्याचें गांधीजींनीं अनेकवार सांगितलेलें आहे. ह्यावरून आजच्या काळांत हिंदुस्थानमध्ये यंत्रें उपयुक्त ठरणार नाहीत असें गांधीजींचे मत असावें. तथापि लोखंड व पोलाद तयार करणारे मूलभूत कारखाने अथवा सध्या अस्तित्वांत असलेले किरकोळ माल तयार करणारे कारखाने आपणास थांबवणें शक्य होईल काय ?

कारखाने थांबवणें शक्य नाहीं हें उघड दिसत आहे. आगगाळ्या, पूल, वाहतुकीचीं साधनें वगैरे गोष्टी जर आम्हांला हव्या, तर आम्ही त्या स्वतः तयार केल्या पाहिजेत अथवा त्यांच्यासाठीं दुसऱ्याच्या तोंडाकडे तरी पाहिलें पाहिजे. राष्ट्र-सरक्षणाचीं साधनें हवीं असतील तर केवळ मूलभूत कारखाने असून भागणार नाही. उच्च दर्जाची यांत्रिक पद्धतीहि आम्हाला प्रस्थापित केली पाहिजे. ज्या देशाचा यांत्रिक विकास झालेला नाही तो देश स्वतंत्र अथवा प्रतिकारक्षम आहे, असें म्हणतां येणार नाही. आणि एक मूलभूत कारखाना उभारावयाचा म्हटला तर त्याच्या पाठीशी जोडीदार म्हणून दुसरा मूलभूत कारखाना उभा करावा लागतो; असें होतां होतां यंत्रें निर्माण करणारे कारखाने देखील अवश्य होऊन बसतात आणि हे मूलभूत कारखाने मुरू झाले कीं किरकोळ वस्तूच्या कारखान्यांचा प्रसार होणेंहि अपरिहार्य होऊन बसतें. हा क्रम थांबवणें शक्य नाही. कारण आपली केवळ भौतिक व सांस्कृतिक प्रगतिच नव्हे, तर आपल्या स्वातंत्र्याचा प्रश्नहि या उद्योगधद्यांच्या विकासाशी संबद्ध झालेला आहे, आणि मोठ्या कारखान्याचा प्रसार जसजसा होत जाईल, तसतशी त्यांच्याबरोबर स्पर्धा करणें अल्प प्रमाणावर चालणाऱ्या ग्रामोयोगाला झेपणार नाही. समाजवादी पद्धतीतच ग्रामोयोग टिकले तर टिकतील, भांडवलदारी पद्धतीमध्ये त्यांचा टिकाव लागेल ही आशा व्यर्थ होय. आणि समाजवादी पद्धतीतसुद्धा ज्या वस्तूची मोठ्या प्रमाणावर निपज होत नाही अशा कांहीं खास वस्तू तयार करणे एवढेंच ग्रामोयोगाचे कार्य राहिल.

काहीं काँग्रेसपुढाऱ्यांच्याच्या छतीत औद्योगीकरण म्हटलें कीं धडकी भरते. औद्योगिक राष्ट्रांत दिसून येणाऱ्या सर्व आपत्ति यांत्रिक उत्पादनामुळे उद्भवतात अशी त्यांची समजूत असावी. वस्तुस्थितीसंबंधीचें हें अज्ञान मोठे विलक्षण आहे. *

* तीन जानेवारी १९३५ रोजी अहमदाबाद येथे सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलेले भाषण पाहा: "ग्रामोयोगाच्या प्रसारानेच खरा समाजवाद प्रस्थापित होईल. यांत्रिक उत्पादनामुळे पाश्चात्य देशावर उद्भवलेल्या अनर्थावह प्रसंगांची

जनतेच्या गरजा जर भागत नसतील तर पुरेसे उत्पादन करण्यांत बिघडले कोठे ? नेहमीच दुष्काळांत खिचपण्यापेक्षा मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणे बरे नव्हे काय ? यामध्ये उत्पादनाचा काही एक दोष नसून विभाजनाच्या पद्धतीमध्ये असणारा सांबाळगोधळ व अपुरेपणा ह्या सर्व अनर्थांचा कारणीभूत झालेला आहे.

ग्रामोद्योगाच्या पुरस्कर्त्यांच्या मार्गांत दुसरी एक अडचण उभी आहे ती अशी की, आपली शेती जागतिक बाजारपेठेवर अवलंबून असल्यामुळे शेतकऱ्यांना त्या बाजारपेठेत खपणारी पिके काढावी लागतात व जागतिक बाजारभावावरच त्यांचे भाग्य अवलंबून असते. बाजारभावांत कसाहि फरक झाला तरी खंड व सारा मात्र त्याला नगदी रूपायांतच मोजावा लागतो. तेव्हां कांहींहि करून पैसे उभे करणे भाग असल्यामुळे ज्या पिकाला बाजारभाव येईल असे त्याला वाटते, त्या पिकाची तो पेरणी करतो. स्वतःला व स्वतःच्या कुटुंबाला अवश्य अशा अन्नादिक गोष्टीच पिकवित राहणे त्याला शक्य होत नाही.

अलीकडच्या काही वर्षांत धान्य वगैरे वस्तूंचे भाव घटल्यामुळे विशेषतः संयुक्तप्रान्त व बिहारमधील लाखों शेतकऱ्यांनी उसाची लागवड करण्यास प्रारंभ केलेला आहे. साखरेच्या आयातीवर जकात बसविल्यामुळे साखरेचे कारखाने पावसाळी छत्र्यांप्रमाणे सर्व देशभर उभे झाले व उसासाठी जोराची मागणी येऊ लागली. परंतु लवकरच मागणीपेक्षा पुरवठा जास्त अशी परिस्थिति निर्माण होऊन साखरेच्या कारखानदारांनी शेतकऱ्यांस नाडण्यास मुरुवात केली व उसाचा भाव घसरला.

या व इतर अनेक कारणांमुळे आमचे शेतकीविषयक व औद्योगिक प्रश्न संकुचित अशा स्वयंपूर्णतेच्या तत्त्वाने सुटणे इष्ट अथवा संभाव्य नाही, असे माझे मत झाले आहे व ही कारणे आपल्या राष्ट्रीय जीवनाच्या सर्वच पैलूंना लागू पडतील अशी आहेत. संदिग्ध व भावनामय शब्दांच्या पसाऱ्यांत बुडी मारून बसण योग्य होणार नाही. आपण परिस्थिति पारवून आपल्यांत फेरफार केला पाहिजे, तरच इतिहासाच्या हातची शिकार होण्याऐवजी आपणाला इतिहासाच्या पाठीवर स्वार होतां येईल.

आणि पुन्हां एकवार गांधीजींच्या उलट सुलट धोरणाचा विचार मनांत घेतो. एवढी कुशाग्रबुद्धि असून आणि दलितवर्गाविषयी मनांत धगधगती आस्था असून, मरणोन्मुख, कष्टप्रद आणि अनर्थावह अशा पद्धतीचा त्यांनी काय म्हणून कैवार ध्यावा ? परिस्थितीच्या सांपल्यांतून बाहेर पडण्याचा मार्ग ते शोधित आहेत हे खरे, पण गतकालाकडे नेणारा मार्गचा मार्ग खुंटलेला आहे हे त्यांना काय माहित नाही ? आणि प्रगतीच्या मार्गांत खळमे खणून ठेवणाऱ्या जुन्या समाजपद्धतीच्या

अवशेषावर म्हणजे संस्थानिक, जमीनदार, तालुकदार, व भांडवलदार यांच्यावर ते आपला वरदहस्त अद्यापि ठेवीतच आहेत, हे काय ? व्यक्तीच्या हातीं अमर्याद सत्ता व संपत्ति ठेवावयाची आणि मग त्यांचा उपयोग ती सर्वस्वी जनहितासाठीच करील अशी उमेद मनांत बाळगावयाची, ही निधिधारणाची कल्पना बुद्धीला कितपत पटते ? आमच्यापैकी अगदी निवडक लोक घेतले, तरी त्यांच्यावर असा डोळे मिटून विश्वास ठेवतां येईल काय ? प्लेटोच्या कल्पनासृष्टीतील राजर्षींना देखील ही जबाबदारी नेकानें सभाळणे जड गेलें असते. आणि जनतेच्या दृष्टीनें विचार केला तरीसुद्धा अशी अतिमानवी माणसें तिच्या डोक्यावर बसवणें कितपत हिताचें ठरेल ? पण अतिमानव आणि राजर्षीं आहेतच कोठे ? पाहावें तिकडे स्वार्थालाच परार्थ मानणारी पगु माणसेंच आढळतात व जन्म, दर्जा आणि धनसत्ता ह्यांमुळें प्राप्त होणारा लब्धप्रतिष्ठितपणा वंशपरंपरा चालू राहून त्यामुळें अनेक प्रकारचे घोर अनर्थ ओढवलेले दिसून येतात.

समाजात पालट कसा घडवून आणावा, अडथळे दूर करण्यासाठीं मतपरिवर्तन करावें कीं जबरदस्ती, हिंसा आचरावी कीं अहिंसा, यांसंबंधीं मी आतांच कोणत्याहि प्रकारचे विचार व्यक्त करित नाहीं, ही गोष्ट पुन्हां एकवार सांगितली पाहिजे. याबद्दलचे विचार मी नंतर मांडीन. परंतु स्थित्यंतराची गरज आहे एवढी गोष्ट मान्य केली पाहिजे, पुढें मांडली पाहिजे. स्थित्यंतराचें ध्येय पुढ्यांच्या दृष्टीला दिसतच नसेल व तें प्रदर्शित होत नसेल, तर मतपरिवर्तन तरी कसें होणार, आणि लोकांत जरूर ती विचारसरणी तरी कशी फैलावणार ? प्रसंगासारखे जवरे शिक्षक नाहीत हें त्रिवार सत्य, पण प्रसंगांचें सूत्र यथार्थतेनें समजलें व उलगडलें तरच त्यांच्यांतील रहस्य ग्रहण करतां येईल व अचूक असा कार्यक्रम आंखतां येईल.

माझे विचार ऐकून माझे मित्र व सहकारी पुष्कळ वेळां वैतागून मला विचारतात: का हो, सदाचरणी आणि दिलदार संस्थानिक, दानशूर जमीनदार, सत्प्रवृत्त आणि मनमिळाऊ भांडवलदार तुम्हांला आढळलेच नाहीत का ? असे लोक मला आढळले आहेत. असल्या भूपतींबरोबर आणि लक्ष्मीपुत्रांबरोबर मिळून मिसळून वागणाऱ्या वर्गांतलाच मीहि एक आहे. मी अस्सल पांढरपेशावर्गांत जन्मलों, वाढलो सवरलो, आणि त्या वर्गांत मिळणाऱ्या शिक्षणामुळें मनाचे जे ग्रह बनतात तेच माझ्या मनाचे ग्रह होऊन वसले. कम्युनिस्ट मला कनिष्ठ मध्यमवर्गीय असें म्हणतात तें योग्यच आहे. आतां कदाचित् ते मला “ मध्यमवर्गीय पण पश्चात्ताप-दग्ध ” असें म्हणतील. पण मी कोण हा मुद्दा अप्रस्तुत होय. राष्ट्रीय, आंतर-राष्ट्रीय, आर्थिक वा सामाजिक प्रश्नाकडे एकळत्या व्यक्तीच्या दृष्टिकोणांतून पाहणें म्हणजे शुद्ध खुळचटपणा आहे. मला प्रश्न विचारणारे लोक नेहमीं स्वतः मात्र असें सांगत असतात कीं आम्ही पापाशीं झगडत असून पापाचरण करणाऱ्या

माझे व्यक्तिमात्राशीं मुळींच भांडण नसून विशिष्ट सामाजिक पद्धतीला मात्रा विरोध आहे. परंतु ही पद्धति बहुतांशीं मानवी गटांच्या द्वारा अथवा व्यक्तींच्या द्वाराच आविष्कृत होत असल्यामुळे ह्या गटांना अथवा व्यक्तींना वळवून अथवा नमवूनच कार्यभाग उरकावा लागणार. जी कोणती पद्धति निरूपयोगी व भारभूत झाली असेल ती निकालांतच निघाली पाहिजे. आणि जे वर्ग अथवा गट त्या पद्धतीला घट धरून राहिलेले असतील त्यांनींही आपल्यांत पालट घडवून आणला पाहिजे. ही स्थित्यंतराची प्रतिक्रिया शक्य तितक्या अनायासाने पार पडावी हें उत्तम; पण स्थित्यंतर होत असतां विघटना आणि यातना अनिवार्य होतात ही दुर्दैवाची गोष्ट होय. तथापि सर्वतोपरी अटळ अशा अल्प हानीच्या भीतीने बहुविध हानीच्या यातनांत कुजत राहण्यास कोण तयार होईल !

राजकीय, सामाजिक अथवा आर्थिक कोणताहि मनुष्यसंघ तपासला तरी त्याच्या मुळाशीं कांहीं तरी तत्त्वज्ञानाचा आधार असलेला आढळेल. मनुष्यसंघाचें स्वरूप पालटले की तदनुसार तत्त्वज्ञानाच्या पायांतहि बदल व्हावयास हवा. परंतु बहुशः स्थित्यंतरांच्या बरोबरीनें तत्त्वज्ञान धांवत नाहीं, तें मागे रेंगाळतें. आणि स्थित्यंतरें आणि तत्त्वज्ञान यांच्यांत अंतर पडलें कीं अनेक भानगडी उपस्थित होतात. लोकशाही आणि भांडवलदारी ह्या गेल्या शतकांत बरोबरीनें वाढल्या, पण परस्परांचें फार वेळ पटण्यासारखें नव्हतें. त्यांच्यामध्ये मूलतःच विरोध होता. कारण अनेकांना सत्ता मिळवी असा लोकशाहीचा आग्रह, तर खरी सत्ता थोडक्यांच्या हातीं राखून व्हावी हें भांडवलदारीचें धोरण. ही विजोड जोडी कशीबशी मार्गक्रमण करीत होती. पण तें तरी कायदेमंडळांतर्गत लोकशाहीचें स्वरूप स्वाभाविकपणेंच मर्यादित राहून मक्तेदारीला व भांडवलाच्या केंद्रीकरणाला तिनें अडथळा केला नाहीं म्हणूनच शक्य झालें.

परंतु लोकशाहीच्या भावनेची वाढ झाल्यावर दोघांची फारकत होणें अपरिहार्य होतें, आणि आतां त्या फारकतीचा काळ येऊन ठेपलेला आहे. कायदेमंडळांतर्गत लोकशाहीचें आज दिवाळें निघालें असल्याकारणानें प्रतिक्रिया म्हणून हरत-हेच्या नव्या नव्या घोषणा डोकें वर काढीत आहेत. हिंदुस्थानांतील ब्रिटिश सरकार त्यामुळे अधिकच प्रतिगामी बनलें असून राजकीय स्वातंत्र्याचीं फोलपटें सुद्धां आमच्या हातांतून हिसकून नेण्यांत येत आहेत. लोकशाहीच्या नादारीची सबब पुढें करून हिंदी संस्थानिकसुद्धां आपल्या स्वैर अररावीचें समर्थन करण्यास पुढें सरसावले असून, जगांत दुसरीकडे कोठेंहि नजरेस न पडणारी अशी मध्ययुगीन राज्यपद्धति आपल्या राज्यांत आपण चालू ठेवणार असें ते बिनदिक्कत जाहीर करीत आहेत.* पण लोकशाहीला

* २२ जानेवारी १९३५ रोजीं नरेंद्र मंडळाचे चान्सेलर पतियाळाचे महाराज यांनीं दिल्ली येथें नरेंद्र मंडळांत केलेलें भाषण पाहा. त्याचप्रमाणें त्याच दिवशीं आणि त्याच स्थळीं बिकानेरच्या महाराजांनीं केलेलें भाषणहि वाचा.

अपेश ध्यावें लागलें तें ती फार पुढें गेली म्हणून नव्हे, तर ती अवश्य तितकी पुढे गेली नाही म्हणून. ती पुरेशी लोकसत्ताक झाली नाही, कारण आर्थिक लोकसत्ता निर्माण करण्याचें काम तिने बजावलें नाही. तिची कार्यपद्धति देखील भारी अवजड, संथ व त्वरित सक्रमणाच्या काळात अननुरूप अशी बनून राहिली होती.

जगांतील अरेरावांची हद्द झालेली आज कोठे पाहावयाची असेल तर हिंदी संस्थानांत जावें. ते ब्रिटिश सार्वभौमत्वाचे मांडलिक आहेत; पण ब्रिटिशांच्या हुक्काचें सरक्षण अथवा सवर्धन करण्याचा प्रश्न असेल तरच ब्रिटिश सरकार सस्थानिकांच्या कारभारांत मन घालतें. जुन्या जगाच्या या प्रतिनिधींनी आपले तद्दू जसेंच्या तसें सरळ विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत दामटीत आणावें ही मोठ्या नवल्याची गोष्ट होय. संस्थानांतील खरें वातावरण कुद आणि अचेतन आहे, तेथील प्रजा-जीवनाचें पाणी तुवून राहिलेलें आहे. बाहेरच्या जगांतील खळबळीला आणि घडामोडींना जरासा विटलेला मनुष्य संस्थानात प्रथमच पाऊल घालतो तेव्हां तेथील वातावरणामुळे अंगात आळस भरून त्याला किंचित् समाधानाचीहि जाणीव हांत. जेथे काळ्या दौड खुटली आहे असा एकच एक देखावा सदोदित डोळ्यांसमोर धरणाऱ्या चित्राप्रमाणें तेथील वातावरण अवास्तव भासतें. मन गतकाळकडे नकळत खंचलें जाऊन बालपणीची स्वप्नसृष्टि पुन्हा दिसू लागते; चिलखतें घातलेले आणि कमरबंद कसलेले सरदार, सुंदर वीरयुवती आणि प्रचंड किल्ले यांची आठवण होऊन, स्त्रीदाक्षिण्य, मानापमान, अप्रतिरथ शौर्य आणि मृत्यूची अवहेलना वगैरे सबधींचे विलक्षण विचार डोळ्यांत तरंगू लागतात. त्यांतून रोमांचकारी, गर्वपूरित आणि असभाव्य अशा वीरकथांचें माहेरघर असा जो राजपुताना तेथें माणूस गेला तर मग विचारावयासच नको.

पण लवकरच ही स्वप्नसृष्टि विरघळून जाते आणि मनाला काच बसू लागतो. तेथील वातावरणांत श्वास घेणें जड होऊन जावें गुदमरू लागतो. वर दिसावयाला सथ दिसणारें पाणी आंत सडलेले, थिजलेलें आहे असें आढळून येतें. आपल्या शरीरा-भोंवती व मनाभोंवती तटबंदी उभारलेली आहे, पायांत लंगर अडकवले आहेत, आपणाला चिणण्यांत येत आहे असें वाटू लागतें. सस्थानिकांचा राजवाडा आणि प्रजेचें दैन्य यांमधील विरोध डोळ्यांत सलू लागतो. सस्थानिकांच्या सुखोपभोगा-साठी किती संपत्ति राजवाड्यांत मुरते आणि प्रजेच्या तोडी त्या धनगर्भेतील किती थेंब पडतात बरें ! या संस्थानिकाना पोसायचें आणि पाळावचे म्हणजे फार खर्चाचें काम आहे. आणि इतका खर्च करून ते मोबदला तरी काय देतात ?

सस्थानें म्हणजे एक मोठें गूढच आहे, वृत्तपत्रांना तेथें उत्तेजन मिळत नाही. पत्र तर एकादे साहित्यविषयक अथवा अर्धवट सरकारी वर्तमानपत्र चालणें शक्य असतें. बाहेरच्या वृत्तपत्रांना बहुधा बंदी करण्यांत येते. तेथील साक्षरतेचें प्रमाण

किती तरी अधिक प्रमाणात साक्षरतेचा प्रसार झालेला दिसतो. बडेजावाच्या आणि अहोरूपम् प्रशासेच्या व्हाइसरॉयच्या भेटी, संस्थानिकांचा उधळमाधळीचा विवाह अथवा पुत्र वा कन्यारत्नाचा जन्म, अगर शेतकऱ्यांचे बंड ह्याच काय त्या बातम्या संस्थानांतून यावयाच्या. ब्रिटिश हिंदुस्थानांत, संस्थानिकावरील टीकेला नियंत्रण बसावे म्हणून खास कायदा आहे, आणि संस्थानांत तर अतिसौम्य अशा टीकाकाराची सुद्धा गठडी वळवण्यांत येत असते ! सार्वजनिक सभा ही तेथे एक अपरिचित चीज आहे. कधी कधी समाजविषयक सभानाहि मज्जाव करण्यांत येतो ! जनतेच्या पुढार्यांना संस्थानांत येण्याची पुष्कळ वेळां मनाई करण्यांत आलेली आहे. एकदां प्रकृति फार बिघडली म्हणून चित्तरंजन दासांनी काश्मीरमध्ये हवा पालटण्याकरतां जाण्याचें ठरवले. राजकारणासाठीं कांहीं त्यांनीं दौरा काढलेला नव्हता. थेट काश्मीरच्या सरहद्दीपर्यंत पोचल्यावर त्यांना मज्जाव करण्यांत आला. महंमद अल्लीना व जिन्हांना देखील हैद्राबाद संस्थानांत येण्याची मनाई करण्यांत आली होती. श्रीमती सरोजिनी नायडूंचें घर खुद्द हैद्राबाद शहरांत असतांहि त्यांना कित्येक वर्षेपर्यंत संस्थानांत येऊं देत नसत !

संस्थानांतील परिस्थिति अशा प्रकारची असल्यामुळे संस्थानी प्रजेच्या मूलभूत हक्कांचा कैवार घेऊन त्यांच्यावर चालू असलेल्या सर्रास दडपशाहीचा निषेध काँग्रेसनें करणें स्वाभाविक झालें असतें. पण गांधीजींनीं संस्थानासंबंधीं काँग्रेसला एक नवीनच धोरण स्वीकारावयाला लावलें. “संस्थानांच्या अन्तर्गत कारभारांत ढवळाढवळ करावयाची नाही ” असें धोरण तें होतें. संस्थानांतून कल्पनातीत जुलुमाचे प्रसंग घडले असले व काँग्रेसची कोणतीहि आगळीक नसतांना संस्थानिकांनीं तिच्यावर घाला घातला असला तरी देखील गांधीजींनीं आपलें गुपचुपीचें धोरण अद्यापि सोडलेलें नाही. काँग्रेसने टीका केली तर ती संस्थानिकांना झोबेल आणि मग त्यांचा अन्तःकरणपालट करणे अवघड होईल अशी धास्ती गांधीजींना वाटत असावी. संस्थानी प्रजा-परिषदेचे अध्यक्ष श्री. न. चिं. केळकर यांना १९३४ च्या जुलैत लिहिलेल्या पत्रांत तटस्थवृत्तीचें धोरणच शहाणपणाचें व योग्य आहे असें गांधीजींनीं म्हटलें आहे. शिवाय संस्थानांविषयीं त्यांनीं जो दृष्टिकोण आपल्या पत्रांत मांडला आहे तो तर विलक्षणच वाटतो. ते म्हणतात, “ ब्रिटिश कायदान्वये संस्थानांचें स्वतंत्र अस्तित्व मान्य झालेलें आहे. अफगाणिस्तान अथवा सीलोन यांचें धोरण ठरवण्याचा जितका हक्क ब्रिटिश हिंदुस्थानला आहे, तेवढाच त्याला संस्थानांचे धोरण ठरवण्याचाहि हक्क आहे. ” अगदीं सौम्य व मवाळ वृत्तीची संस्थानी प्रजापरिषद व प्रागतिक पक्ष यांनीं सुद्धां गांधीजींच्या या विधानावर आक्षेप घेतले तर नवल कां वाटावें ?

पण संस्थानिकांना हें धोरण साहजिकच अभिवदनीय वाटलें, आणि त्यांनीं या सभेचा फायदाहि घेतला. एका महिन्याच्या आतच त्रावणकोर संस्थानच्या हद्दींत काँग्रेसला बेकायदा ठरवण्यांत येऊन तिच्या सभाना व सभासद-नोंदणीला मनाई

करण्यांत आली. याचा खुलासा करतांना दरबारनें गांगितलें कीं “जवाबदार पुढ्यांनीं” दिलेल्या सल्ल्याला अनुसरूनच हें करण्यांत येत आढे गांधीजींच्या पत्रकाकडेच हा अगुलिनिर्देश करण्यांत आला होता हें उघड आढे. आणि हें झालें केव्हां? तर काँग्रेसनें कायदेभंग थांबविल्यावर आणि सरकारने काँग्रेस ही कायदेशीर संस्था आहे असें जाहीर केल्यावर! शिवाय मौजेची गोष्ट अशी कीं त्रावणकोर दरबारचें त्या वेळचे (आणि सध्यांचेहि) राजकीय सल्लागार सर सी. पी. रामस्वामी अय्यर हे एका काळीं काँग्रेसचे आणि होमरूल लीगचे सर चिटणीस होते. नंतर ते प्रागतिक बनले आणि हिंदुस्थान सरकार आणि मद्रास सरकारचे एक बडे अधिकारी झाले.

गांधीजींच्या सल्ल्यानुरूप काँग्रेसचें धोरण ठरलेलें असल्यामुळें त्रावणकोर संस्थानच्या अकारण दडपशाहीबद्दल जाहीर रीत्या कोणी एका शब्दानेहि टीका केली नाहीं. नेमस्तांनीं देखील या कृत्याबद्दल दरबाराचा निषेध केला. संस्थानविषयक गांधीजींचें धोरण नेमस्तनिषेधांही मवाळ आहे ही गोष्ट अगदीं खरी. संस्थानिकांना बोंचेला असें भाषण न करण्याची खबरदारी गांधीजींच्या बरोबरीनें घेणारे दुसरे प्रमुख पुढारी म्हणजे पंडित मदन मोहन मालवीय हेच असावेत.

हिंदी संस्थानिकांच्या बाबतींत गांधीजींचें धोरण पूर्वीपासून इतकें सौम्य होतें असें नव्हे. १९१६ च्या फेब्रुवारी महिन्यांत बनारसच्या हिंदु विश्वविद्यालयाचा उद्घाटन सभारंभ चालू असतां त्यांनीं एका सभेंत केलेलें भाषण प्रसिद्धच आहे. सभेच्या अध्यक्षस्थानीं एका संस्थानिकाची योजना झालेली होती व श्रोतृवर्गांतहि अनेक संस्थानिक हजर होते. गांधीजी नुकतेच दक्षिण आफ्रिकेतून परतले असून अखिल भारतीय राजकारणाची जोखमदारी त्यांच्या शिरावर त्या काळीं पडलेली नव्हती. मोठ्या कळकळीनें, व धर्ममस्थापकाच्या आवेशानें ते त्या सभेंत बोलले व आपले मार्ग सुधारा आणि हा व्यर्थ बडेजाव सोडून द्या असा त्यांनीं संस्थानिकांना उपदेश केला. “संस्थानिकहो! निघा येथून आणि विकून टाका तें जडजवाहीर” असेहि ते म्हणाले. त्यांनीं आपलें जडजवाहीर कांहीं विकलें नाहीं, पण ते सभास्थानांतून निघून मात्र गेले. गांधीजींच्या भाषणामुळें मोठी खळबळ उडाली आणि एका पाठोपाठ अध्यक्षसकट सर्व संस्थानिक सभागृहांतून निष्क्रमण करते झाले. वक्ता मात्र बोलत होता. सभास्थानीं वेझ्टबाई उपस्थित होत्या, त्यांनादेखील गांधीजींच्या बोलण्याचा राग येऊन त्या सभागृहांतून उठून गेल्या!

श्रीयुत न. चिं. केळकर यांना लिहिलेल्या पत्रांत गांधीजी पुढें म्हणतात कीं,

* सरदार वल्लभभाईंनी बडोदा येथे ६ जानेवारी १९३५ रोजीं केलेल्या भाषणांत याच धोरणावर प्रामुख्याने भर दिला. “दरबारचीं सर्व नियंत्रणें संभाळून संस्थानांतील कार्यकर्त्यांनी कामे करावीत, आणि दरबारच्या कारभारावर टीका करण्याऐवजीं संस्थानिक व प्रजा यांच्यामधील संबंध सलोख्याचे राहावेत यासाठीं खटपट

“संस्थानिकांनी आपल्या प्रजेला स्वायत्तता दिली तर ते मला हवेंच आहे. आणि खरें बोलावयाचें तर ज्या प्रजेवर संस्थानिक राज्य करतात तिचे त्यांनी निधिधारक बनावें असेंच माझे मत आहे.....” या निधिधारणेच्या कल्पनेत कांहीं तथ्य असेल तर आम्ही हिंदी जनतेचे निधिधारक आहो असा दावा ब्रिटिश सरकार करतें त्याला आपण कां विरोध करावा ते कळत नाही. ते परकीय आहेत एवढाच त्यांच्यात व संस्थानिकांत फरक. पण तसें पाहिलें तर हिंदुस्थानांतील निरनिराळ्या वशांतहि वर्ण, संस्कृति आणि वंशप्रारंभ वगैरे वावर्तीत फार मोठी भिन्नता असल्याचें दिसून येईल.

गेल्या कांहीं वर्षांत हिंदी संस्थानांतील ब्रिटिश अधिकाऱ्यांची संख्या खूपच वाढली आहे. पुष्कळ वेळां नामरूप परंतु दुबळ्या संस्थानिकांच्या मानगुटीवर ब्रिटिश अधिकाऱ्याला जबरदस्तीनें बसवण्यांत येते. संस्थानिकांवर हिंदुस्थान सरकारचें दडपण वरून नेहमींच पडत असे आतां भरीत भर म्हणून अशा रीतीनें लादलेल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या द्वारा कांहीं प्रमुख संस्थानांवर ब्रिटिश सरकारनें आंतूनहि आपली पकड वसविली आहे. त्यामुळे संस्थानिकांचे उद्गार म्हणजे हिंदुस्थान सरकारचेच उद्गार, फक्त आवाज तेवढा निराळा अशी स्थिति झाली आहे. अशा प्रसंगी सरंजामदारी परंपरेचा भरपूर फायदा घेण्यास मात्र सरकार चुकत नाही.

इतर ठिकाणचे कार्यक्रम जसेच्या तसे संस्थानांतून सुरू करणें शक्य नाही याची जाणीव मला आहे; खुद्द ब्रिटिश हिंदुस्थानांतील निरनिराळ्या प्रांतांतून देखील शेतकी-विषयक, औद्योगिक, जातिविषयक व सरकारी कारभारासंबंधी अनेक भेद दृष्टोत्पत्तीस येतात. पण परिस्थित्यनुरूप कार्यक्रम बदलला पाहिजे ही गोष्ट जरी खरी असली, तरी आपले सर्वसाधारण धोरण बदलतां कामा नये एका ठिकाणीं जे कृत्य वाईट ठरते तें दुसऱ्या ठिकाणीं घडले तरी वाईटच ठरणार. तसें नच झाले तर आपल्या धोरणांत व तत्वांत सुसंगति नाही आणि आपण केवळ स्वतःला अधिकार मिळवा म्हणून झगडत आहों असा आरोप पूर्वीप्रमाणेंच पुढेंहि आपल्यावर करण्यांत येईल.

भिन्न धर्मांच्या अथवा अल्प संख्येच्या सबबांवर स्वतंत्र मतदार सभ निर्माण करण्याच्या धोरणावर बरीच टीका करण्यात येत आहे ती योग्यच आहे. स्वतंत्र मतदार सभ लोकशाहीच्या तत्वाशी विसंगत आहेत असा एक आक्षेप घेण्यांत येत असतो. ही गोष्ट खरीच कीं मतदार सभांचे धर्मशः बदिस्त असे गट पाडण्यांत आले, तर लोकशाही अथवा लोकमताला जबाबदार असें राज्ययंत्र अस्तित्वांत येणे शक्य नाही. परंतु अशा प्रकारची टीका मोठ्या तळमळीनें व चिकाटीनें करीत राहणारे पडित मदन मोहन मालवीय आणि हिंदु महासभेचे दुसरे पुढारी हे संस्थानांतील परिस्थिती-बद्दल मूग गिळून बसतात. बेजबाबदार संस्थानिक व ब्रिटिश हिंदुस्थानांतील लोकशाही (?) यांचा समन्वय साधून फेडरेशन स्थापन करावें अशी मात्र त्यांची इच्छा दिसते. वास्तविक यादून विरोधमय आणि विचित्र अशी जोडी

शोधू गेलें तरी आढळणार नाही. परंतु हिंदु महासभेतील राष्ट्रवाद्यांना व लोकशाहीच्या कट्टर कैवाऱ्यांना त्याची दिक्कत वाटत नाही. आपण तर्कशुद्ध आणि संगतवार विचारसरणीविषयी पुष्कळ बोलत असलों तरी आपली विचारसरणी अद्यापि भावनेच्या जोरावरच पुढें ढकलली जात आहे.

काँग्रेस व संस्थानिक यांच्या संबंधांतील विसंगतीच्या मूळ पदावर मी पुनः येऊन ठेपलों. बर्कसंबंधी बोलतांना थॉमस पेन यांनी काढलेले उद्गार मला या वेळीं आठवतात: “ पिसारा उपटला म्हणून त्याला खेद वाटतो पण पक्षी मेला याचें त्याला कांहींच सोहेरसुतक नाही. ” गांधीजींना अर्थातच मरणाच्या पक्ष्याची विस्मृति कधीहि झालेली नाही. परंतु पिसारा गळून पडेल याचें ते इतकें स्तोम कां माजवितात कोणास ठाऊक ?

संस्थानांच्या बाबतींतील विचारसरणी तालुकदारी व जमीनदारी पद्धतींनाहि लागू पडते. ही अर्धवट सरंजाम पद्धति सद्यःस्थितीशीं विसंगत असून शेतकी-उत्पादनाच्या आणि एकदर प्रगतीच्या मार्गांत तिच्यामुळे विघ्न उत्पन्न होतात हें सांगण्याची आवश्यकता नाही. वाढत्या भांडवलशाहीलासुद्धां तिचा विरोध होत आहे. आज सर्व जगांतील मोठ्या जमीनदाऱ्या नष्ट झाल्या असून त्यांची जागा छोट्या शेतकऱ्यांनीं घेतली आहे. जमीनदारीच्या सबधांत झालाच तर भरपाईसबधींचा प्रश्न उत्पन्न होईल अशी माझी कल्पना होती. पण गेल्या एका वर्षांत माझ्या असें नजरेला आलें कीं, गांधीजींना तालुकदारी पद्धत मान्य असून ती चालू राहावी असें त्यांचें मत आहे. १९३४ च्या जुलैमध्ये त्यांनीं कानपूर येथे असें सांगितलें कीं, “ जमीनदार व कुळें यांच्यामधील सबध सुधारणे शक्य आहे. मात्र दोन्ही पक्षांच्या अंतःकरणांत पालट घडून आला पाहिजे. तेवढें झालें कीं, दोघांनाहि शांततेनें व सलोख्यानें राहतां येईल. तालुकदारी व जमीनदारी पद्धति नष्ट व्हाव्या असें मला कधींच वाटलें नाही, आणि जे लोक ह्या पद्धती नष्ट व्हाव्या असें म्हणतात, त्यांना स्वतःला काय म्हणावयाचें आहे तेंच कळत नसावें. ” (हा शेषटचा आरोप जरासा कठोर आहे.)

ते आणखी असेंहि म्हणाले कीं, “ योग्य कारण न दाखविता तुमची खाजगी मालमत्ता कोणी काढून घेऊ लागलें तर मला तें मान्य होणार नाही. मला तुमच्या अंतःकरणांत शिल्प पालट घडवून आणावयाचा आहे. उद्देश असा कीं, तुम्ही आपली खाजगी मालमत्ता तुमच्या कुळांचा निधि म्हणून आपल्याचजवळ बाळग्यावी व मुळतः त्यांच्याच कल्याणासाठीं तिचा विनियोग करावा.....पण समजा कीं, अन्यायानें तुमची मालमत्ता हिसकावून घेण्याचा प्रयत्न झाला, तर मी तुमच्या घातीनें लढेन.....पाश्चात्य देशांतील समाजवाद हा आपल्याकडील कल्पनांद्दून मूलतः भिन्न अशा विचारसरणीवर आधारलेला आहे. त्यापैकी एक कल्पना अशी कीं,

उभारणी अहिंसेवर आणि मजूर व भांडवलदार, कुळें व जमीनदार यांच्या सहकार्या-
वर झाली पाहिजे. ”

पौर्वात्यांच्या व पाश्चात्यांच्या विचारसरणीमध्ये मूलतःच फरक आहेत कीं काय ते मला माहित नाही; कदाचित् असतीलहि. परंतु अलीकडच्या काळांत ठळकपणें दिसून येणारा एक फरक मात्र असा आहे कीं, हिंदुस्थानांतील भांडवलदार व जमीनदार आपल्या पाश्चात्य बांधवांपेक्षा येथील कामगारांच्या व कुळांच्या हितसंबंधांकडे अधिक दुर्लक्ष करित असतात. कुळांच्या कल्याणाचे प्रयत्न सुरू करण्याची फिकार हिंदुस्थानांतील जमीनदार वर्गानें यत्किंचितहि केलेली नाही. एच एन. ब्रेल्फर्ड या नांवाच्या एका पाश्चात्य निरीक्षकानें असें म्हटलें आहे कीं, “ आधुनिक समाजांत, हिंदी सावकार-जमीनदाराइतके धनलोभी व परोपजीवि लोक इतर कोठेहि सांपडणार नाहीत. ” हा कदाचित् हिंदी जमीनदाराचा दोष नसेल. परिस्थितिच अशी प्राप्त झाली असेल कीं तिच्यापुढे कांहीं मात्रा चालेनाशी होऊन तो उत्तरोत्तर खाली खाली घसरत गेला आणि अशा पंचांत सांपडला कीं तेथून त्याची सुटका होणें कठिण होऊन बसलें. पुष्कळ जमीनदारांच्या जमिनी सावकारांनीं गिळंकृत केल्या असून छोट्या जमीनदारांना स्वतःच्या मालकीच्या जमिनीवर कुळें म्हणून राहण्याचा प्रसंग प्राप्त झाला आहे. शहरांतील सावकारांनीं जमिनी गहाण लावून घेतल्या, कर्जे दिल्ली व जमिनी आपल्या ताच्यांत घेऊन ते स्वतःच जमीनदार बनले. जमिनीच्या पूर्वीच्या मालकांना ज्यांनीं हांकून लावले तेच हे जमीनदार आतां गांधीजींच्या म्हणण्याप्रमाणें त्या दुर्दैवी कुळांचे निधिधारक होणार आणि मुख्यतः आपल्या कुळांच्या कल्याणाकडे आपल्या सपत्तीचा विनियोग करणार !

तालुकदारी पद्धति जर चांगली आहे, तर सर्व हिंदुस्थानभर ती अंमलांत कां आणू नये ? हिंदुस्थानांतील बऱ्याच भागात रयतवारी पद्धति सुरू आहे. गुजराथमध्ये मोठमोठ्या जमीनदान्या आणि तालुकदान्या निर्माण करावयाला गांधीजी समति देतील कीं नाहीं कोणास ठाऊक ? बहुधा त्याची समति मिळणार नाही. पण मग असा प्रश्न उत्पन्न होतो की, सयुक्त प्रांत, बंगाल आणि विहार येथें एक पद्धति चांगली आणि दुसरीकडे दुसरी पद्धति चांगली असें कां ? हिंदुस्थानांतील पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर या दिशांच्या रहिवाशांमध्ये फारसा महत्त्वाचा फरक नसावा असें वाटतें; त्यांची मूलभूत विचारसरणीहि एकाच स्वरूपाची आहे. तात्पर्य इतकेंच कीं, जें आहे तें चालावें, लोकांच्या हिताच्या दृष्टीनें योग्य काय किंवा इष्ट काय तें ठरविण्याकरितां आर्थिक विचक्षणा करित बसूं नये, आणि सध्यांच्या परिस्थितींत बदल करण्याच्या खटाटोपांत पडूं नये; लोकांच्या अतःकरणांत बदल केला म्हणजे काम भागेल. यालाच जीवनाकडे व जीवनांतील प्रश्नांकडे पाहण्याची निवळ धार्मिक दृष्टि असें म्हणतात. राजकारणाशीं, अर्थकारणाशीं अथवा समाज-

शास्त्राशी तिचा मुळीच संबंध नाही. पण तसें म्हणावे तर धर्माच्या मर्यादा ओलांडून गांधीजी राजकीय व राष्ट्रीय क्षेत्रांतहि वावरतांना दिसतात.

आज हिंदुस्थानपुढें पडलेली कोडी ही अशा प्रकारची आहेत. अनेक तऱ्हेच्या पाशांनी स्वतःचेंच शरीर जखडून टाकण्यांत आपण अपूर्व यश जोडलें आहे. आतां ते पाश सोडवल्याशिवाय एक रेसभरदेखील पुढें सरकणें शक्य नाही. भावनांचे पंख लावून सुटका व्हावयाची नाही. कित्येक वर्षांपूर्वी स्पिनोज्ञानें एक प्रश्न विचारून ठेवला आहे कीं “ बंधनांतून मोक्ष पाहिजे तो विज्ञानाच्या मार्गानें कीं भावनेच्या मार्गानें ? ” स्वतः त्यानें पहिल्याच मार्गाचा स्वीकार केला होता.

मतपरिवर्तन की सक्ति ?

सो वर्षापूर्वी हिंदुस्थानच्या मनावर आपल्या अहिंसा तत्त्वाचा ठसा गांधीजींनी उमटविला. तेव्हांपासून हिंदुस्थानच्या भूमीवर ह्या तत्त्वाचें वर्चस्व कायम राहिलें असून अजाणतेपणानें पण आवडीनें ह्या तत्त्वाचा पुनरुच्चार अनेक लोकांनी केलेला आहे. कांहींनी खूप विवेक करून नंतर त्याचा संपूर्णतः अथवा अशतः स्वीकार केला, तर कांहींनी त्याची उघड उघड टवाळी केली. आमच्या राजकीय किंवा सामाजिक जीवनामध्ये ह्या तत्त्वानें पुष्कळच कामगिरी बजावली असून जगाचें लक्षहि बऱ्याच अशीं आपणाकडे वेधून घेतलें आहे. हें तत्व अर्थातच मानवी मताइतकेंच पुरातन आहे. तथापि राजकीय व सामाजिक चळवळीसाठीं त्याचा विस्तृत प्रमाणावर उपयोग करून घेणारी गांधीजी ही पहिलीच व्यक्ति असावी. पूर्वीच्या काळांत ह्या तत्त्वाचा व्याप व्यक्तीपुरताच राहिल्यामुळे त्याला मुख्यतः धार्मिक स्वरूप प्राप्त झालें होतें. विस्तृत अशा सामाजिक प्रश्नांशीं अथवा बदलत्या सामाजिक परिस्थितीशीं व्यवहार करतांना त्याचा उपयोग करण्याची कल्पना कधीच उद्भवली नाही. अन्यायपूर्ण व विषमतापूर्ण समाजस्थिति जवळ जवळ मान्य करूनच सर्व व्यवहार चालत. ह्या वैयक्तिक ध्येयाला सामाजिक ध्येयाचें स्वरूप देण्याचा प्रयत्न गांधीजींनीं केला. राजकीय, त्याचप्रमाणें सामाजिक स्थित्य-तरं हि त्यांना घडवून आणावयाचीं होती. आणि हें ध्येय डोळ्यांपुढें ठेवूनच अधिक विस्तृत व सर्वस्वी भिन्न अशा क्षेत्रांत त्यांनीं अहिंसा तत्त्वाला बुद्धिपुरःसर प्रयोग करून पाहिला. “ ज्यांना मानवी परिस्थितींत व जीवनांत आमूलाग्र फरक घडवून आणावयाचे असतील, त्यांना समाजामध्ये खळबळ उत्पन्न करावीच लागते. खळबळ उडविण्याचीं साधनें दोन : एक हिंसेचें दुसरें अहिंसेचें. हिंसेचे दडपण शरीरास भासमान होत असत आणि हिंसेला बळी पडणारी व्यक्ति हिंसेच्या साधनाने जशी दडपली जाते, त्याचप्रमाणें तें साधन वापरणारी व्यक्तिहि अयोग्यताला पोचते. परंतु उपवासासारख्या आत्मक्लेशानें आणलेल्या अहिंसेच्या दडपणाचें कार्य अगदीं निराळ्याच पद्धतीनें होत असतें. त्यामुळे शरीराला इजा न पोचतां उलट ज्या व्यक्तींवरूद्ध तें वापरण्यांत येतें, त्या व्यक्तींची नीतिमत्ता अहिंसेच्या सहवासानें अधिक दृढ होत जाते. ” *

* ४ डिसेंबर १९३४ रोजी उपोषणाच्या प्रसंगी प्रसिद्ध झालेल्या गांधीजींच्या जाहीर पत्रकांतील उतारा.

अहिंसेची कल्पना हिंदी विचारसरणीशीं कांहीं अंशीं जुळती असल्यामुळें बाह्यात्कारी तरी राष्ट्रकडून मोठ्या उत्साहानें तिचा स्वीकार करण्यांत आला. तिचीं मुळें किती दूरवर पसरलेलीं असतात याची कल्पना फारच थोड्यांना आली असेल. ज्या थोड्या लोकांना त्याची जाणीव झाली होती, त्यांचे देखील विचार संदिग्धच होते. श्रद्धा आणि प्रत्यक्ष कार्य यांचाच आसरा त्यांनीं घेतला. पण कार्यक्रमाचा जोर दिला पडल्यावर कांहीं लोकांच्या मनांत असंख्य प्रश्न उद्भवून त्यांचीं समाधानकारक उत्तरें देणें फार कठिण झालें. राजकारणांतील नजीकचा कार्यक्रम त्या प्रश्नांच्या योगानें बाधित होणार नव्हता. पण अहिंसामय प्रतिकाराच्या मार्गें असलेल्या एकंदर तत्त्वज्ञानासंबंधीच त्या प्रश्नांच्या द्वारा शंका उपस्थित करण्यांत आल्या. राजकीय दृष्ट्या विचार केला तर अहिंसामय चळवळ अद्यापपावेतो यशस्वी झालेली नाही; कारण हिंदुस्थानच्या भोंवतालचे साम्राज्यशाहीचे पाश पूर्वीं प्रमाणेंच बळकट आहेत. सामाजिक दृष्टीनें पाहिलें तर आमूलाग्र स्थित्यतराचें ध्येयहि तिनें मान्य केलेलें नाही. तथापि थोडीदेखील सूक्ष्म दृष्टि असणाऱ्या माणसास अहिंसेच्या योगानें हिंदुस्थानांतील लक्षावधि लोकांत केवढा पालट झालेला आहे तें दिसण्यासारखें आहे. त्यामुळें त्यांच्यामध्ये शील, सामर्थ्य आणि आत्मविश्वास ह्यांचा परिपोष झाला. ज्यांच्या साहाय्याशिवाय राजकीय वा सामाजिक कोणतीहि प्रगति साध्य करणे किंवा संभाळणें शक्य होणार नाही, अशाच ह्या बहुमोल भावना आहेत. पण हा फायदा अहिंसेमुळें झाला कीं लढ्यामुळें झाला तें ठरविणें फार कठिण आहे. अनेक राष्ट्रांचा अनेक प्रसंगीं हिंसामय लढे लडूनहि असा फायदा झालेला दिसतो. परंतु माझ्या मते अहिंसामय पद्धतीमुळें आमचा अमोलिक असा फायदा झालेला आहे असें छातीटोकपणें सांगतां येईल. त्यामुळें समाजांत खळवळ उडवतां आली हें निश्चित; अर्थातच खळवळीला परिस्थितीचीं मूलभूत कारणेंमुद्रां होतीच; पण कांतिकारक फेरबदल होण्याच्या पूर्वीं जनतेमध्ये ज्या प्रक्रिया व्हाव्या लागतात, त्या झपाट्यानें घडवून आणण्याच्या कार्मीं अहिंसा पद्धतीचा उपयोग झाला आहे.

हा एक मुद्दा अहिंसेच्या वतीनें मांडतां येईल. पण त्यामुळें सर्व शंकांचा परिहार होत नाही. दुर्दैव असें कीं शकांचें समाधान करण्याच्या कार्मीं आपणाला गांधीजींचें साहाय्य मिळण्यासारखें नाही. या विषयावर असंख्य वेळां ते बोलले आहेत व त्यांनीं लेख लिहिले आहेत; परंतु माझ्या माहितीप्रमाणें तात्त्विक व शास्त्रीय दृष्टीनें अहिंसा पद्धतीची सांगोपांग मांडणी गांधीजींनीं जाहीर रीत्या केलेली नाही. साध्यापेक्षां साधनांचें महत्त्व अधिक आहे, जबरदस्तीपेक्षां मतपरिवर्तन बरें, वगैरे मुद्द्यांवर गांधीजींचा विशेष भर असतो. अहिंसा म्हणजे सत्य आदिकरून सर्व प्रकारच्या मंगल गोष्टी असें मानण्याची वृत्ति आढळून येते. गांधीजी तर ह्या गोष्टी जणू कांहीं एकरूपच आहेत अशा रीतीनें बोलत असतात. ह्या मताशीं ज्यांचें पटणार नाही ते निवडक लोकांच्या कक्षेबाहेरचे असून ते नीतिधर्माचे विपक्षी

आहेत असें समजण्याची वृत्तिहि दृष्टोत्पत्तीला येते. गांधीजींच्या काही शिष्यांच्या ठिकाणी ह्याच वृत्तीला सात्त्विक अहकाराचे स्वरूप प्राप्त झालेले आहे.

आमच्यापैकी ज्या माणसांच्या भाग्यांत अशा प्रकारच्या श्रद्धेचे देणे मिळिलेले नाही त्यांच्या मनाला अनेक शंकांमुळे पीडा होते. तात्कालिक गरजांशी त्या शंकांचा सबध येतो असें नाही. पण तत्त्वज्ञान हे व्यक्तिदृष्ट्या नैतिक, समाज-दृष्ट्या परिणामकारक व सुसगत असावे अशी इच्छा मनांत उद्भवणारच. अशा शंकांच्या तावडींतून मी मुक्त झालेला नाही, आणि व्यक्ति व समष्टीदृष्ट्या समाधानकारक असा मार्गहि मला सांपडलेला नाही. हिंसेबद्दल मला अत्यंत तिडकारा असला तरी माझ्या रोमरोमांत हिंसा भरलेली असून कळत-नकळत माझ्या हातून पुष्कळ वेळां सक्तिहि होते पण आपल्या जिवलग सहकाऱ्यांच्या व निष्ठावत अनुयायांच्या मताचा भुगा उडवून टाकणाऱ्या गांधीजींच्या मानसिक सक्तीपेक्षां अधिक सक्ति ती कोणती असणार ?

परंतु खरा प्रश्न असा आहे की, अहिंसेचा हा व्यक्तिगत वसा राष्ट्राला अगर सामाजिक गटांना नीटपणे पाळतां येईल काय ? त्यासाठी मानवसमूहच्या समूह प्रेमाच्या व सदाचरणाच्या अतिशय उन्नत अशा पायरीवर जाणे आवश्यक आहे. अखिल मानवजातीचा दर्जा या पदवीला नेऊन वैमनस्य, हीनवृत्ति आणि स्वार्थ या भावनांचा बीमोड करावयाचा हेच इष्ट असें अतिम ध्येव होय. अखेरीस कधी काळी तरी हे साध्य होईल किंवा नाही हा प्रश्न विवाद्य आहे. पण तशी आशा मनाला नसेल तर जीवन म्हणजे वेडप्याचा वाचाटपणा ठरून आवेश मोठा पण पुरुषार्थाच्या नांवांनें आळें असा प्रकार होईल, पण ध्येयसाधनाकरितां अवश्य ते गुण पैदा करणे ज्यामुळे अशक्य होत आहे इतकेंच नव्हे, तर ज्यामुळे हरएक प्रकारची विरोधी भावना जोपासली जात आहे असे प्रतिबंध ध्यानांत न घेतांच आम्ही त्या गुणांच्या प्रसारासाठीं मतप्रतिपादन करित बसावे काय ? प्रथम हें मारक प्रतिबंधांचे रान दूर करून प्रेम, सौंदर्य आणि सत्प्रवृत्ति ह्यांची वाढ होण्याकरितां योग्य तें वातावरण निर्माण करण्याची खटपट आम्ही करावयास नको का ? कीं आम्हांला हीं दोन्ही कार्ये एकाच वेळीं उरकतां येतील ?

आणि अशीहि शंका उद्भवते की, अहिंसा आणि हिंसा, अन्तःकरणपालट आणि सक्ति यांच्यांतील भेद इतका स्पष्ट असतोच कोठें ? पुष्कळदां शारीरिक जुलमापेक्षां नैतिक शासन हेच भयकर जबरदस्त ठरतें. आणि अहिंसा म्हणजेच सत्य हे तरी खरें आहे का ? सत्य म्हणजे काय ? ह्या पुरातन प्रश्नाला हजारों उत्तरें मिळालीं असलीं तरी अद्यापि तो प्रश्न अनिर्णीतच राहिलेला आहे. सत्याचें स्वरूप कसेंहि असलें, तरी तें अहिंसेशीं एकरूप आहे असें म्हणतां येणार नाही. हिंसा अनिष्ट असेल, पण ती स्वभावतः अनीतिमय आहे असें नव्हे. हिंसेचे बहुत रंग आहेत, बहुत प्रकार आहेत आणि पुष्कळदां कोणत्या तरी अधिक अनिष्ट गोष्टी-

पेक्षां हिंसा बरी असे म्हणावें लागतें. पढता, भीति, दास्य जेव्हे वृत्तीपेक्षां हिंसावृत्ति बरी असें मत खुद्द गांधीजींनीच व्यक्त केलेलें आहे. ही याची आणखीसुद्धां लांबवतां येईल. आतां हें खरें कीं, हिंसेची सागड नेहमीं वैमनस्वार्शी घालण्यांत येत असते, पण शास्त्रीय चर्चा करतांना तसा आमह धरण्याचें कारण नाही. सद्धेतूनं हिंसा-कर्म करणें ही कल्पना बुद्धिगम्य आहे, (उदाहरणार्थ शस्त्रवैद्याने आचरलेली हिंसा) आणि अशी सद्धेतुप्रेरित हिंसा कधींहि अनीतिमय असणे शक्य नाही. कोणतीहि गोष्ट धर्म्य अथवा नीतियुक्त आहे कीं नाही तें ठरवावयाचा धर्मकांटा म्हणजे सदसद्धेतु हाच असणार. तेव्हां हिंसा ही जरी पुणकळदां नैतिक दृष्ट्या असमर्थनीय अतएव भयकर ठरत असली, तरी नेहमीं ती तशीच असली पाहिजे असें नाही.

कलह व हिंसा यांनीं सगळे जीवन परिपूर्ण असे आहे. हिंसेनें हिंसा वाढत असल्यामुळे हिंसेनें हिंसेचा नायनाट करतां येणार नाही हे तत्त्व बरोबर आहे असें वाटते. परंतु हिंसा सर्वस्वी वर्जनायचे धोरण अकरणात्मक आणि साक्षात् जीवनाला सोडून आहे. हिंसा म्हणजे आधुनिक शासनसंस्था आणि समाजरचना यांचा प्राग. शासनसंस्थेच्या हातीं दडपणाने नसेल तर कर वगळ होणार नाहीत, जमीनदारांना खड मिळणार नाही आणि ग्राजगी मालकीचाहि वोजवारा उडेल. राजगी मालकीच्या वस्तूवर उत्तरेजन अधिकार सांग लागले तर शस्त्रवळाचा उपयोग करून कायदा त्यांना पाश्चद घालतो. आक्रमणात्मक आणि सरक्षणात्मक हिंसेची साधने आहेत म्हणूनच शासनसंस्थेचें राष्ट्रीय स्वरूप टिकते आहे.

गांधीजींचा अहिंसा हो सपूर्णतः अकरणात्मक नाही; कारण ती प्रतिकार-शून्य नाही. तिचे स्वरूप अहिंसामय प्रतिकाराचे म्हणजे अक्रियात्मक वृत्तीपेक्षां अगदीं निराळें, क्रियात्मक असें असून, कार्याची ती एक गतिमान अथवा सवेग पद्धति आहे. यथास्थितीचा नेभळेपणाने स्वीकार करणाऱ्या लोकांना ही अहिंसा झेपणार नाही. समाजांत खडबड उडवण्यासाठी व सद्यःस्थिति पालण्यासाठीच अहिंसेचें उपकरण बनवण्यांत आलें. मतपरिवर्तनाचा हेतु अहिंसेच्या मुळशी असला तरी प्रत्यक्ष व्यवहारांत सक्तीच्या जबरदस्त साधनाप्रमाणेंच तिचा उपयोग झालेला आहे. इतकेंच की त्या सक्तीचें स्वरूप अत्यंत सभ्य आणि कमालीचे अनश्लील असे होते. वस्तुतः गांधीजींनीं सुद्धा प्रारंभीच्या लेखांतून ' भाग पाडणे ' असे शब्द वापरलेले आहेत ही गोष्ट ध्यानांत ठेवण्यासारखी आहे. पजावांतील लष्करी कायद्याबाबत १९२० साली व्हाइसरॉयनी (लॉर्ड चेम्सफर्डने) केलेल्या भाषणावर टीका करताना ते लिहितात :

“कायदेमडळाच्या उद्धाटनाच्या प्रसंगी व्हाइसरॉयनी केलेल्या भाषणांत प्रतिबिंबित झालेल्या मनोवृत्ति अशा प्रकारची आहे कीं व्हाइसरॉयशी अथवा त्यांच्या सरकारशीं सवध ठेवणें स्वामिमानी माणसाला अशक्य व्हावें.

“दुःख निवारण करण्याची सरकारची मुळीच इच्छा नाही हाच पंजाब-प्रकरणी केलेल्या विधानांचा अर्थ आहे. नाकासमोर दिसत असलेल्या प्रश्नाकडे आम्ही सारं लक्ष केंद्रित करावें, अशा त्यांची इच्छा आहे ! पण पंजाब-प्रकरणाबाबत सरकारला पश्चात्ताप व्यक्त करण्यास भाग पाडणें हाच आम्हाला जिव्हाळ्याचा प्रश्न वाटतो. व्हाइसरॉयच्या भाषणांत पश्चात्तापाचा मागमूमूहि नाही. उलट “टीकाकारांना उत्तर देण्याचा मोह मी आवरता घेतो” असें खटसाहेब म्हणतात याचा मथितार्थ असा की हिंदुस्थानच्या प्रतिप्रेषीं संबंद अशा अनेक जिव्हाळ्याच्या प्रश्नांवरील त्यांचीं मनें द्योतीं तशींच राहिलीं आहेत. ‘मी हे प्रश्न निर्णयामाठीं इतिहासाकडे सोपवतो’ असें ते सांगतात. माझ्या समजुतीनें असल्या भाषेमुळें हिंदी लोकांचीं मनें अधिकच भडकण्याचा संभव आहे. ज्याचे धिंडवडे निघाले, आणि जबाबदारीच्या आणि विश्वासान्या जागांवर काम करण्याची आपली नालायकी ज्यांनीं भरमाप सिद्ध केलेली आहे, अशा अधिकाऱ्यांच्या टांचांखालीं ज्यांचा अद्यापि चेदामेदा होत आहे, त्यांचे कोणतें हित इतिहासानें त्यांच्या बाजूचा निर्णय दिल्या म्हणून साधणार आहे ? पंजाब-प्रकरणीं न्याय करण्याचे नाकारून उलट सहकार्य करा अशी भाषा उच्चारणें हा संम्य शब्दांत बोलावयाचे तर शुद्ध ढोंगपणा आहे. ”

हिंसेच्या साहाय्यानेंच शासनसंस्था चालतात ही गोष्ट कुविख्यातच आहे. आणि हिंसा म्हणजे सैन्याकडून होणारी उघड हिंसाच नव्हे तर तिच्याहून अति-भयानक आणि अतिसूक्ष्म अशी देहळे, चहाडखोर, आगलावे, वगैरेकडून व फसव्या मतप्रचागच्या, वृत्तपत्रांच्या, धार्मिक रुढींच्या, आर्थिक आपत्तीच्या व उपासमारीच्या द्वारा, आणि शिक्षण संस्थांच्या मदतीने प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रीतीनें होणारी हिंसा. राष्ट्राराष्ट्रांच्या सवदांत हरतऱ्हेच्या खोट्या कड्या आणि दगलबाजी ही न्याय्य आहेत असें समजूनच शांततेच्या काळांतहि व्यवहार चालत असतात. युद्धकाळीं तर अशा गोष्टींना ऊतच येतो. तीन शतकांपूर्वी सर हेन्री वोटन नांवाच्या ब्रिटिश वकिलानें—तो स्वतः कवि होता—परराष्ट्रीय वकिलाची व्याख्या केली होती ती अशी: “स्वदेशाच्या कल्याणासाठीं बाहेरच्या देशांत खोटें बोलण्याकरतां पाठवलेला प्रामाणिक माणूस म्हणजे वकील. ”

सध्या वकिलांबरोबर सहकारी म्हणून लष्कर, आरमार आणि व्यापार या विषयांतील तज्ज्ञ ठेवलेले असतात. त्यांचा मुख्य उद्योग म्हणजे त्या देशाची देहळणी करणें. त्यांच्या पाठीशीं हेर खात्याचें प्रचंड यंत्र काम करीतच असतें. शांततेच्या काळांत अशा गोष्टी चालू असणें अनिष्ट वाटलें तरी युद्ध सुरू झाल्याबरोबर त्यांना अपरपार महत्त्व प्राप्त होऊन हेरखात्याचें सहारक जाळें सगळ्या दिशांना पसरत जातें. गेल्या महायुद्धाच्या काळीं पिकवण्यांत आलेल्या कड्या व खोट्या मत-प्रसारासाठीं व हेरखात्यासाठीं झालेला खर्च, यांच्याबद्दलची माहिती आतां वाचली कीं माणूस हतबुद्ध होतो ! पण सध्यांची शांतता दोन युद्धांतील सुटीच्या

वेळेप्रमाणें किंवा तयारीच्या मुदतीप्रमाणें आहे. आर्थिक व इतर क्षेत्रांतील झुंज शांततेच्या काळांतहि चालू आहेच. जित आणि जेते, साम्राज्यवादी राष्ट्रें आणि त्यांच्या वसाहती, पिळणारे वर्ग आणि पिळले जाणारे वर्ग ह्या द्वंद्वांत अव्याहत झगडा चाललेला दिसतो. हिंसा आणि असत्य यांनीं गजबजलेलें युद्धकालीन वातावरण शांततेच्या समजण्यांत येणाऱ्या काळांतहि कांहीं प्रमाणांत विद्यमान असते आणि लष्करी व मुलकी अधिकाऱ्यांना वेळवखत आला तर उपयोगी पडणारें शिक्षणहि त्याच वेळीं देण्यांत येत असतें. “ सैनिकांची युद्धापयोगी चोपडी ” या प्रथांत लॉर्ड पुल्हे यांनीं म्हटलें आहे कीं “ सर्वांत उत्तम धोरण म्हणजे सचोटी ‘ सत्यमेव जयते ’ वगैरे वचनें नेहमीं जिव्हाप्रीं असू द्यावीत. हीं गोडस वाक्यें लहान मुलांना शिकवावयास ठीक आहेत; पण त्यांचा उपयोग युद्धाच्या वेळीं कोणी करूं म्हणेल तर त्यानें आपली तरवार कायमची म्यान करावी हे उत्तम. ”

राष्ट्र राष्ट्रांशीं व वर्ग वर्गांशीं भिडला असतां अहिंसा व सत्य यांना वाव सांपडणें अशक्य आहे. आपल्या हातांतील सत्ता व हक्क मुठींत ठेवतां यावेत आणि जित लोकांना विकासाची सधि मिळू नये यामाठीं अधिकारारूढ राष्ट्रांना आणि गटांना हिंसा, दडपशाही व असत्य यांचा उपयोग करावाच लागणार. जनमत जागृत होऊन त्याला ह्या झगड्यांचें व दडपशाहीचें विक्राळ स्वरूप समजून आलें म्हणजे मग हिंसा कदाचित् सौम्य होण्याचा संभव आहे. पण वस्तुस्थिति पाहूं गेलें तर उलट अनुभव येतो. वर्तमान समाजघटनेच्या प्रतिकाराला जसजसें बळ चढत आहे तसतशी हिंसा देखील अधिक प्रमाणांत होऊ लागली आहे. हिंसा बाह्यतः सौम्य झाली असली तरी ती अधिक सूक्ष्म व भयावह होत आहे. बुद्धि वाढली, धर्मप्रसार झाला, नीति समजली तरीहि हिंसेच्या वृत्तीला कोणत्याहि प्रकारें आळा पडलेला नाही. व्यक्तीची उन्नति होऊन त्या मनुष्यजातीला भूपणभूत झाल्या आहेत आणि अशा उच्च दर्जाच्या व्यक्तींची (असामान्य मनुष्यें अर्थात्च वगळलीं पाहिजेत.) सख्यादेखील जगांत पूर्वींहून अधिक वाढली आहे. हा एकदर समाज अधिक उन्नत झाला असून पाशवी व असस्कृत विकारांचें नियंत्रण करण्याचे प्रयत्न तो थोड्याफार प्रमाणांत करू लागलेला आहे. परंतु समूहांचें वर्तन पाहिलें तर फारशी सुधारणा झाल्याचें आढळून येत नाही. मानव स्वतः सुसंस्कृत बनत असतां आपल्या वैयक्तिक रानटी भावनांची व आकांक्षांची अडगळ त्यानें जणू कांहीं जमातीच्या कोठारांत भरली. नैतिक दृष्ट्या दुय्यम प्रतीचीं माणसेच हिंसाकर्मांकडे आकृष्ट होत असल्यामुळें अशा हिंसासंपन्न समूहांचे नेतृत्व समाजांतील सर्वोत्कृष्ट स्त्रीपुरुषांकडे वचचितच येतें.

हिंसेचे हीन प्रकार नष्ट करतां येतील असें गृहीत धरले तरीहि शासनसंस्थेंत व समाजजीवनांत थोड्या तरी सक्तीची जरूरी भासणारच, ही गोष्ट दृष्टीआड होतां कामा नये. सामाजिक जीवनाच्या धारणेसाठीं कोणत्या तरी प्रकारची शासन-व्यवस्था लागणारच आणि अधिकारपदस्थ व्यक्तीला स्वभावतः स्वार्थी अथवा

समाजविघातक अशा ज्या व्यक्तिगत व समूहगत प्रवृत्ती असतील त्या नियंत्रित अथवा निकामी करणे भाग पडणारच. अशा प्रसर्गी अधिकारी आवश्यक असेल त्यापेक्षा जास्त जबरदस्ती करित असतात; कारण सत्ता हार्ती आली की माणसाला कैफ चढतो. तात्पर्य असे की राष्ट्रांतील प्रत्येक व्यक्ति पूर्णपणे स्वार्थी व समाजहित-त्पर अशी होईपर्यंत अधिकारी स्वतः स्वातंत्र्याचे कितीही भोक्ते आणि जुलुमाचे दुष्मन् असले, तरी नाटाळ व्यक्त्यांना मानेभोवती त्यांना दावे घालावेच लागेल व आक्रमण करणाऱ्या लोभी परकीय लोकांनाहि सक्तीने परतवावे लागेल; म्हणजेच स्वरक्षणासाठी टोल्यास टोला हाणावा लागेल. जगाचे एक राष्ट्र झाले तरच स्वसंरक्षणाची जरूरी उरणार नाही.

अशा प्रकारे परचक्रनिवारण आणि अन्तर्गत एकी याकरिता दंडशक्तीची आवश्यकता आहे असे ठरल्यावर मर्यादा घालावयाची ती कोठे ? आणि नीति-शास्त्राने ही सवलत एकदा का राज्यशास्त्राला दिली, आणि समाजधारणेसाठी दंडाची आवश्यकता आहे असे मान्य केले, की मग हिंसायुक्त व अहिंसायुक्त सक्ति अथवा सरकारने योजलेली सक्ति आणि क्रांतिकारकांनी योजलेली सक्ति अशी निःसदिग्ध विभागणी करता येणे शक्य नाही ही गोष्ट नेबहूर ध्यांनी आपल्या पुस्तकांत दाखवून दिलेली आहे.

या अपरिपूर्ण जगात परराष्ट्रांकडून झालेल्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी राष्ट्रीय-शासनसस्थेला शक्तीचा उपयोग करावा लागेल, ही गोष्ट गांधीजी मान्य करतील अशी माझी कल्पना आहे अर्थात् गांधीजींच्या मताबद्दल मला निर्वाळा देता येणार नाही. शेजारच्या व इतर राष्ट्रांवरोबर सरकारने शांततेचे व मित्रत्वाचे धोरण ठेवावे हे योग्य अमले, तरी ह्या धोरणारच नाही असे समजून चालणे मूर्खपणाचे होईल. निरनिराळ्या वर्गांचे व गटांचे काही अधिकार व हक्क दिग्वान घेणारे व क्रिया-स्वातंत्र्याला मर्यादा घालून देणारे सक्तीचे कायदे देखील सरकारला करावे लागतील. कायदा म्हटला की त्यांत सक्ती आलीच. कराचीच्या ठरावामध्ये अग्रे शब्द आहेत की “जनतेची पिळणूक बंद व्हावी म्हणून राजकीय स्वातंत्र्यात लक्षावधि उपाशी लोकांच्या आर्थिक स्वातंत्र्याचाहि समावेश करणे जरूर आहे.” हे हे धोरण व्यवहारात उतरावयाचे असेल, तर कनिष्ठवर्गीयांठी वरिष्ठवर्गीयांला आपल्या बऱ्याचशा हक्कांचा त्याग करणे भाग आहे कामकऱ्यांना उदरगनवाहापुर्ती मजुरी आणि इतर अनेक सवलती मिळाल्या पाहिजेत; सपत्तीवर जादा कर वसवले पाहिजेत. महत्त्वाच्या खाणी, आगगाड्या, जलमार्ग, समुद्रावरील व इतर वाहतुकीची साधने ह्यांवर सरकारचे नियंत्रण अमावे अथवा ह्या गोष्टी सरकारच्या मालकीच्या असाव्या असेहि त्यांत म्हटलेले आहेच. मादक पेयांना व वस्तूंना सर्वस्वी मज्जाव करण्यांत यावा असेहि कलम त्या ठरावांत आहेच. ह्या सर्व गोष्टींविरुद्ध अनेक लोक आक्षेप घेऊन उठतील. बहुसंख्य लोकांच्या मताला ते कदाचित् मान्यताहि देतील. परंतु

त्या अमान्यतेचे परिणाम काय होतील याची कल्पना आल्यामुळेच ती देण्यांत येईल. म्हणजे अल्पसंख्येवर बहुसंख्येची द्रोणारी सक्ति हाच लोकशाहीचा अर्थ ठरला.

मालकी हक्कांना बाध आणणारे अथवा त्यांचें बहुतांशी उच्चाटन करणारे कायदे बहुसंख्येनें मान्य केले तर सक्ति केली अशी ओरड बहुसंख्य लोकांविरुद्ध करतां येईल काय ? खासच नाही. कारण लोकशाहीतील सर्वच कायदे अशा रीतीनें मंजूर करण्यांत येत असतात. तेव्हां सक्ति होते म्हणून आक्षेप घेतां येणार नाही. बहुसंख्येचें वर्तन चुकीचें अथवा अनैतिक होते असें मात्र म्हणतां येईल. मग असा प्रश्न उद्भवतो कीं बहुसंख्येने केलेल्या कायद्यामुळे एकाद्या नीतितत्त्वाचें उल्लंघन झाले कीं काय ? आणि हें ठरवावयाचें कोणी ? स्वतःच्या हिताला मानवेल असा अर्थ नीतिशास्त्रांतून काढण्याची सुभा व्यक्तींना किंवा गटांना दिली तर लोकसत्ताक पद्धतीचा कपाळमोक्षच होईल. खासगी मालमत्तेमुळे कांहीं व्यक्तींना एकदर समाजावर भयावह असे अधिकार गाजवतां येत असल्यामुळे खासगी मालमत्ता ही अहितकारक आहे असें मी स्वतः मानतो. समष्टीपेक्षां व्यक्तीचेंच अहित जास्त प्रमाणांत करणाऱ्या दारूपेक्षां देखील सर्व समाजाचे अहित करणारी खाजगी मालमत्ता माझ्या मते जास्त अनैतिक आहे.

अहिंसेवर आपली श्रद्धा आहे असें मानणारे कांहीं लोक मला सांगतात कीं मालकांच्या संमतीशिवाय खाजगी मालमत्तेचें राष्ट्रीकरण करणें हें जुलुमाचे असल्यामुळे अहिंसातत्त्वाला सोडून आहे. कुळाकडून खड वसूल करून घेण्यासाठीं सरकारी मदत मागताना ज्यांच्या मनांत कोणत्याहि प्रकारचा किंतु येत नाही, अशा मोठमोठ्या जमीनदारांनीं आणि आपल्या हद्दींतील स्वतंत्र कामगार सवांचीं पाळेमुळे खणून काढणाऱ्या अनेक गिरणीमालकांनीं देखील हेंच तत्त्वज्ञान मला पाजण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्या विशिष्ट पद्धतीमुळे बहुसंख्य लोकांना हाल सोसावे लागतात, त्यांना तिच्यांत बदल द्या आहे एवढी गोष्ट पुरेशी न मानतां समाज पालटल्यामुळे ज्यांच्या स्वाधीना धक्का पोचणार आहे त्यांचीच मनें वळवा असें सांगण्यांत येतें. अत्यंत आवदथक अशा समाजस्थित्यतरांचा मार्ग सुद्धां मूठभर लोकांना अडवून धरणें शक्य होते ते ह्यामुळेच.

आर्थिक हितसंबधानुसार गटांचें आणि वर्गांचें राजकारण बनत जात असेंच इतिहासाचें रोकडें तात्पर्य आहे. बुद्धि अथवा नीति ह्यांना आर्थिक हितसंबंधांवर मात करतां येत नाही. व्यक्तीचें अतःकरण पालटतां येईल. आपले खास अधिकार कांहीं व्यक्ती सोडूनहि देतील. पण वर्ग अथवा सघ असें कधीहि करणार नाहीत. सत्ताधारी व अधिकाराहूढ वर्गांचे मन वळवून त्याला आपल्या अधिकाराचा व आपल्या अन्याय्य हक्कांचा त्याग करण्यास उद्युक्त करण्याचे आतांपर्यंतचे प्रयत्न फसलेले आहेत, आणि इतःपर असले प्रयत्न यशस्वी होतील असें मानण्यास जागा दिसत नाही. हें सत्य नेबद्दर ह्यांनीं आपल्या पुस्तकांत विशद केले आहे. ते म्हणतात,

“कोणत्याहि सामाजिक परिस्थितीत बुद्धीचा उपयोग हितसंबंधांचे रक्षण करण्याकडेच अशतः होत असल्यामुळे समाजामध्ये केवळ नीतीच्या अथवा आळवणीच्या जोरावर न्याय प्रस्थापित करता येणार नाही...कलह हा क्रमप्राप्त आहे आणि असा कलह उपस्थित होईल तेव्हा सामर्थ्याचा प्रतिकार सामर्थ्यानेच केला पाहिजे.”

तेव्हा वर्गांचे अथवा राष्ट्रांचे मतपरिवर्तन करून अगर बौद्धिक वादविवादाने आपले मत पटवून आणि न्यायबुद्धीची करुणा भाकून कलहाचा उपशम करू म्हणणे म्हणजे आपल्याच डोळ्यांत धूळफेक करण्यासारखे आहे. सर्तीच्या स्वरूपाचे परिणामकारक दडपण आणल्याशिवाय सत्ताविधित साम्राज्यवादी राष्ट्र एकाद्या देशावरील आपल्या वर्चस्वाचा न्यास करील अथवा एकाद्या वर्ग आपले उच्चपद व अधिकार यांच्यावर तुळशीपत्र ठेवण्यास तयार होईल, अशी कल्पना करून घेणे हा शुद्ध भ्रम होय.

अशा तऱ्हेचे दडपण गांधीजींना आणावयाचे आहे ही गोष्ट उघड दिसते; परंतु त्याला ते सर्ती म्हणण्यास तयार नाहीत. आपली पद्धति आत्मकलशाची आहे असे ते सांगत असतात. त्यांच्या तत्त्वांची दाननी करणे थोडे अवघड आहे. कारण त्यांत अत्यात्माचा भाग असल्याकारणाने त्याविषयी अदाज बांधणे अथवा कोणत्याहि जड परिमाणाने त्याची लांबीरुंदी मोजणे शक्य होणार नाही. गांधीप्रणीत मार्गाचा प्रतिपक्षावर बराच परिणाम होतो ह्यांत शका नाही नैतिकदृष्ट्या तो स्वतःचा करीत असलेला वचाव किती फोल आहे ते त्याने उघडकीस येते, त्यांचे धैर्य गळून जाते, त्यांच्यातील उच्च मनोवृत्ती हेलावतात व समेटाला भूमि निर्माण होते प्रेमाच्या आणि आत्मकलशाच्या मार्गामुळे प्रतिपक्षावर आणि तटस्थ प्रेक्षकांवर होणारा मानसिक परिणाम फार जबरदस्त असतो हे खास. वन्य श्वापदांवर आपण कोणत्या मार्गाने चाल करून जातो त्यावर शिकारीतील यश अवलंबून असते, ही गोष्ट सर्व शिकार्यांच्या परिचयाची आहे. शिकार्याचा नूर लांबूनच ओळखून श्वापद आपले पवित्रे ठरवीत असते. शिकार्याच्या अंतःकरणांत भीतीची कळे-नकळेशी सावली पडली तरी ती जनावराला उमगते आणि त्यासरशी तें झडप घालते. सिंह माणसाळवणाराचे धैर्य क्षणमात्र गडबडले तरी देखील श्वापदाचा हल्ला होईल असा संभव असतो. अगदी निखालस धैर्याच्या माणसाला मात्र वन्य श्वापदापासून सहसा धोका पोचत नाही. कांहीं अपघातच झाला तर गोष्ट निराळी. वन्य श्वापदांची जर ही तऱ्हा, तर मग मनुष्यावर मानसिक शक्तीचा परिणाम घडावा यांत काय नवल? परंतु व्यक्तीवर असा परिणाम घडत असला तरी वर्गावर अथवा संघावर तसा तो घडेल की नाही याविषयी शका आहे. अहिंसाचारी पक्षाबरोबर शत्रुपक्षांतील सर्व व्यक्तींचा निकट असा साक्षात् संबंध येत नाही. त्यांच्या कानांवर जाणाऱ्या बातम्यादेखील पक्षपाती व विपर्यस्त अशा असतात आणि कांहीही झाले तरी आपल्या अधिकाराला हरकत घेणाऱ्या कोणत्याहि गटाबद्दल त्यांना स्वाभाविकपणेच इतका भयकर क्रोध येतो

कीं त्यांत बारीक वारीक चटसान्या भावना भस्मसात् होऊन जातात. आपलें उच्च स्थान व अधिकार हेच समाजस्वास्थ्याला आवश्यक आहेत अशी कल्पना अंगवळणीं पडलेली असल्यामुळें तद्विरुद्ध कोणतेंहि मत म्हणजे पाखंड आहे असें त्यांना वाटूं लागतें व कायदा, सुव्यवस्था आणि चालू स्थितीचें सरक्षण यांची सत्कृत्यांत गणना होऊन विरोधी आचरण म्हणजे पाप असें मानण्यांत येऊं लागतें.

एवंच, शत्रुपक्षाचा विचार केला तर, मतपरिवर्तनाचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही. केव्हां केव्हां तर विरोधकाचें सौजन्य व सात्त्विक भाव पाहून ते अधिकच चिडतात; कारण विरोधकांच्या ह्या वृत्तीमुळें त्यांच्याकडे उणेपणा येतो. आणि आपल्यांत उणेपणा असणें शक्य आहे अशी शंका मनांत सलूं लागली कीं माणसाचा सात्त्विक संताप अधिकच वाढत जातो. तथापि अहिंसेच्या मार्गामुळें प्रतिपक्षांतील कांहीं व्यक्तींवर परिणाम होऊन त्यांच्या विरोधांतील पीळ थोडासा ढिला पडतो अहिंसेमुळे होणारा यादून मोठा फायदा म्हणजे तटस्थांची सहानुभूति संपादन करून जागतिक मतावर बराच परिणाम घडवून आणणें शक्य होते. परंतु मतप्रचाराचीं साधनं सत्ताधाऱ्यांच्या हातीं असल्यामुळें बातम्या बाहेर जाऊच नयेत अथवा बाहेर जाणाऱ्या बातम्या विपर्यस्त स्वरूपात जाव्या अशी कारवाई होण्याचा संभव असतोच. ज्या देशांत अहिंसामय लढा सुरू असेल तेथील लढ्याबाहेर राहिलेल्या बहुसंख्य लोकांवर अहिंसापद्धतीमुळे अत्यंत प्रभावशाली आणि दूरगामी असा परिणाम होत जातो. त्यांचें मात्र हमखास मतपरिवर्तन होतें व पुष्कळदां ते अहिंसेचे कैवारी बनतात. तथापि चळवळीचें ध्येय त्यांना सर्वसाधारणपणे मान्यच असल्यामुळें त्यांचें मतपरिवर्तन घडवून आणण्यासाठीं फारसे प्रयास पडण्याचे कारणच नसते. परंतु सद्यःस्थितीत बदल होईल ह्या भीतीनें जे घाबरे होतात, त्यांच्यावर अहिंसेचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही. अहिंसेच्या चळवळीमुळें बहुसंख्य लोकांवर होणारा परिणाम किती प्रभावी असतो आणि सुरुवातीला ठाम नसणाऱ्या अनेक लोकांचीं मते तिच्यामुळें कशीं बदलतात तें हिंदुस्थानांतील असहकाराच्या व कायदेभंगाच्या झपाट्यानें वाढत गेलेल्या चळवळीवरून निदर्शनास आलेच आहे. आरभापासून जे तिचे विरोधक होते, त्यांच्यावर मात्र फारसा परिणाम झाला नाही. किंबहुना चळवळीला यश येत चाललेलें पाहून ते अधिकच बिथरले व त्यांचा विरोध जास्तच भडकला.

स्वातंत्र्यरक्षणकरितां शासनसंस्थेनें हिंसाकर्म आचरणें हे जर धर्म्य आहे, तर स्वातंत्र्यप्राप्तीकरितां जबरदस्तीची व हिंसेची पद्धति स्वीकारणें अधर्म्य कां ठरावें तें समजणें फार कठीण आहे. हिंसामार्ग अनिष्ट असेल, परंतु तो असमर्थनीय वा निषिद्ध मानण्याचे कारण नाही, सरकार अधिकारारूढ आहे व त्याच्या हातीं सेनाबल आहे म्हणूनच त्याला हिंसा करण्याचाहि अधिक अधिकार आहे हें समीकरण योग्य नव्हे. अहिंसामय क्रांति यशस्वी होऊन शासनयंत्राचा कब्रजा तिनें मिळवला कीं

लगेच पूर्वी नसलेला हिंसाकर्माचा अधिकार स्वतःच सरकार बनलेल्या कांतिकारकांना प्राप्त होतो हे कसे? त्यांच्या सन्नेविरुद्ध बंड उठलें तर त्याचा पाडान ते कसा करतील? हिंसाकर्मापासून अलिप्त राहवेसे त्यांना वाटेले, परिस्थितीचा उलगडा शांततेच्या मार्गाने करण्याचा यावच्छब्द प्रयत्नहि ते करतील, पण हिंसा करण्याचा हक्क त्यांना हातचा राखून म्हणून ठेवावाच लागेल. समाजांत झालेले स्थित्यंतर नापसंत असणारे कांहीं असतुष्ट गट असणारच व कांन्तीपूर्वीची परिस्थिति पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्नहि केल्यावांचून ते राहणार नाहीत. आपल्या हिंसाकर्माला शासन-सत्थेकडून पायबंद घालण्यांत येणार नाही अशी जर त्यांची खात्री झाली, तर हिंसाकर्माचा धुडगूस अधिकच वाढेल. एवच हिंसा आणि अहिंसा, सक्ती व मतपरिवर्तन यांच्यामध्ये सुस्पष्ट व ठाम अशी सीमारेषा काढतां येणे मुळीच शक्य नाही. राजकीय स्थित्यंतराचा विचार करतांना ही अडचण येतेच, पण पिळग्याच्या व पिळग्या जाणाऱ्या वर्गासंबंधी विचार करतांना तर ह्या विवेकाचे स्वरूप अव्यत सूक्ष्म व गहन होतें.

ध्येयासाठीं केलेले कष्ट नेहमीच कौतुकास्पद होत असतात. आणि मागे न हटतां पण त्याचबरोबर प्रतिहिंसा न करतां यातना भोगण्यांत व्यक्त होणारी एक प्रकारची उच्च मनोवृत्ति व श्रेष्ठ धारिष्ट यांच्या योगानें चित्त आकर्षित झाल्याशिवाय राहत नाही. परंतु ध्येयासाठीं क्लेश सहन करणे आणि विनाध्येय क्लेश सहन करणे यांमधील फरक अतिशय अल्प आहे. ध्येयहीन क्लेशसहन रोगट मनोवृत्तींना कारण-भूत होणारे असून जरासे गौणच आहे. हिंसा ही जशी पुष्कळां अथम नैर्घण्याची द्योतक ठरते, त्याचप्रमाणें अहिंसेचे अक्रियात्मक स्वरूप हें देखील कदाचित् आत्मक्लेशातच गोडी मानणाऱ्या दुसऱ्या एका प्रकारच्या विकृत मनोरचनेचें द्योतक ठरण्याचा समभव आहे. शिवाय अहिंसेच्या प्रशस्त आवरणाखालीं म्याडांना व नाकर्त्यांना दडतां येऊन, आहे तीच स्थिति शायत ठेवण्याच्या कामीं मुद्दां अहिंसेचा उपयोग करणे शक्य होईल.

अलीकडच्या कांहीं वर्षांत सामाजिक स्थित्यंतराच्या कल्पनेला हिंदुस्थानांत महत्त्व प्राप्त होऊं लागल्यामुळें वारवार असें विधान केलेलें ऐकू येतें कीं अशा स्थित्यंतराच्या वेळीं हिंसा ही अनिवार्य ठरत अमल्याकारणानें सामाजिक स्थित्यंतराची तरफदारी करण्यांत येऊ नये व (वर्गकलह कितीहि स्पष्ट स्वरूपांत अस्तित्वांत असला तरीहि) वर्गकलहाचा उच्चार करू नये. कारण काय, तर संपूर्ण सहकार्याच्या व भविष्यकाळांतल कोट्या तरी अनिर्णित ध्येयाकडे नेणाऱ्या अहिंसामय प्रगतीच्या मुदर कल्पनेचा वर्गकलहाच्या भाषेमुळें वेरग होतो. प्रगतीच्या एका विशिष्ट अवस्थेत हिंसा आचरल्याशिवाय सामाजिक प्रथाचा निकाल लावणार नाही हें अगदीं समवर्नीय आहे. कारण आपल्या दौलती कायम टिकवण्याकरतां वरिष्ठवर्ग हिंसाकामे करण्यास कदापि मागेपुढें पाहणार नाहीत असे वाटतें. पण अहिंसामार्गानें राजकीय क्षेत्रांत आमलाप्र फेरबदल करणे शक्य होईल असें वादासाठीं गृहीत धरलें

तर सामाजिक रचनेंतसुद्धां त्याच मार्गाने आमूलाग्र फेरबदल कां करतां येऊं नयेत ? अहिंसावलाने त्रिटिश साम्राज्यशाहीची मगरमिठी सोडून आपण राजकीय स्वातंत्र्याचा किनारा गांठला तर मग संस्थानिक, जमीनदार वगैरे विरोध्यांची कथा काय ? मग सामाजिक प्रथांची वासलात देखील अहिंसा पद्धतीने लावून तिच्याच साहाय्याने समाजवादाची प्रस्थापना कां होऊ नये ? अहिंसेनें या सर्व गोष्टी शक्य होतील कीं नाहीं हा प्रश्न येथें प्रस्तुत नाहीं. मद्दा असा आहे कीं झालीं तर राजकीय व सामाजिक अशी दोन्ही स्थित्यंतरे अहिंसेने सिद्ध होतील अथवा एकहि होणार नाहीं. अहिंसाशस्त्र फक्त परकीय सत्तेविरुद्धच वापरतां येतें असें म्हणण्यांत अर्थ नाहीं. सकृद्दर्शनी तरी स्वदेशातील स्वार्थी व प्रगतिविरोधी लोकांविरुद्ध तें अधिक मुलभतेनें वापरतां यावें असें वाटते. कारण अहिंसेचा मानसिक परिणाम इतरापेक्षां आपल्या हाडामांसाच्या व्यक्तीवरच अधिक प्रमाणांत व्हावयास हवा.

अहिंसेशी ज्या ध्येयांचा व पद्धतींचा विरोध येतो असें वाटेल त्यांचा निषेध करण्याची जी वृत्ति हिंदुस्थानांत अलीकडे आढळते ती माझ्या समजुतीनें कोणत्याहि प्रथाकडे पाहावयाच्या रास्त मार्गाच्या सर्वस्वी विरुद्ध आहे पधरा वर्षांपूर्वी आपण अहिंसा मार्गाचा स्वीकार केला तो त्यामुळे आपलें उद्दिष्ट अत्यंत इष्ट व परिणामकारक रीतीनें साध्य होईल असें वाटलें म्हणून. साधनरूप अहिंसा आणि ध्येयभूत स्वातंत्र्य यांच्यांतील पृथगात्मता आपण मान्य केली होती. अहिंसेच्या देगला चिकटलेले फळ म्हणजेच स्वातंत्र्य असे आपल्या ध्येयाचें स्वरूप नव्हते. स्वातंत्र्य अहिंसेच्या मार्गाने मिळत असेल, तरच तें आपलें ध्येय समजण्यांत यावें असे म्हणण्याची त्या वेळीं कोणाचीहि प्राज्ञा नव्हती. परंतु आतां आमचें उद्दिष्ट अहिंसेच्या सांच्यांत बसले तर ठीक, न बसलें तर गेले केराच्या टोपलींत असा प्रकार झाला आहे. म्हणजे अहिंसेला आता अपरिवर्तनशील अशा वेदवाक्याचे स्वरूप प्राप्त झालें असून त्याविरुद्ध बोलण्याची सोय राहिलेली नाहीं. पण त्यामुळे बुद्धीला आवडण्याचे आध्यात्मिक सामर्थ्य अहिंसातत्त्वातून नष्ट होऊन तें ऋद्धाविषय व धर्मविषय बनलेल्या लांकडी सांच्याप्रमाणें वनत चाललें आहे. अहिंसा हें वरिष्ठ वर्गांच्या हातांतील ब्रह्मास्त्र झाले असून सद्यःस्थिति सनातन राहावी म्हणून त्याचा उपयोग करण्यांत येऊं लागला आहे.

अहिंसामय प्रतिकार व लड्याचें अहिंसामय तत्र हे हिंदुस्थानलाच नव्हे तर सर्व जगाला फार उपयुक्त आहे असें माझे मत आपल्यामुळे अहिंसा तत्त्वाला असें ठोकळेबजा रूप प्राप्त व्हावे त्याचा मला खेद वाटतो. आधुनिक विचारवर्तांचे ह्या तत्त्वाकडे लक्ष वेधून घेऊन गांधीजींनीं फार थोर कामगिरी बजावलेली आहे. अहिंसामय प्रतिकार व तत्र ह्यांचा भविष्यकाळ फार उज्ज्वल आहे असें मला वाटतें. त्यांचा सामर्थ्यानें स्वीकार करण्यातकी मनुष्यजातीची प्रगतिच अद्यापि झालेली नाहीं. आंधळ्यांच्या हातीं पाजळलेला रत्नदीप दिला म्हणून काय होणार ? पण

अहिंसेची उदात्त कल्पना वास्तव जगांत सपूर्णतया अवतीर्ण होणें या घडीला शक्य नसलें तरी सर्व उदात्त कल्पनांप्रमाणें ह्या कल्पनेची प्रतिष्ठा अधिकाधिक वाढत जाऊन आपल्या वर्तनावरहि तिचा परिणाम होऊं लागेल. असहकार करणें म्हणजे अनिष्ट मानलेल्या शासनयंत्राला अथवा समाजघटनेला सहकार्य नाकारणें. ही एक वीर्यवती व वेगवती अशी कल्पना आहे. नीतिश्रेष्ठ अशा दहापांच लोकांनीं तिचें व्रतपालन केले तरी देखील ती फैलावत जाईल. पुष्कळ लोक त्या कल्पनेचें प्रतिपालन करू लागल्यास बाह्य परिणाम विशेष प्रमाणांत घडतो. परंतु मग अनेक इतर गोष्टींची राख भोवतीं सांचून त्यांतल्या नैतिक स्फुर्दिगाचें तेज लुप्त होत जातें, किंवा पाणी फैलावून त्याची खोली कमी व्हावी तसा प्रकार होतो. रामधर्मांत व्यक्तीच्या प्रभावाची प्रखरता नष्ट होत असते असा अनुभव आहे.

तथापि केवळ अहिंसेवर भर देत राहिल्यामुळें साक्षात् जीवनाशी तिचा सवध न उरून अशी अवस्था प्राप्त झाली आहे कीं लोक तिचा अनिष्टासांनै स्वीकार तरी करतात अथवा तिच्याकडे दृकूनहि पाहत नाहींत. बुद्धिवान् वर्ग तिच्या-पासून दूर झटकला आहे. १९२० सालीं अहिंसातत्त्वाचा फार मोठा परिणाम दहशतवाद्यावर होऊन अनेकजणांचे मतपरिवर्तन घडलें व उरलेल्यांच्या मनांत द्विधा वृत्ति उत्पन्न होऊन त्यांनीं आपलीं हिंसाकर्म थांबवलीं. तो परिणाम आज त्यांच्या मनावर राहिलेला नाहीं. असहकाराच्या व कायदेभंगाच्या काळांत ज्यांनीं प्रामुख्याने भाग घेतला व अहिंसेचें सपूर्णतया पालन करण्याचा निष्ठापूर्वक प्रयत्न केला त्यांनाच, ते आज अहिंसेला धर्म मानावयास व समाजवादी शासनसंस्था प्रस्थापित करण्याचा आपला हेका सोडून यावयास तयार नाहींत, म्हणून पावडी समजण्यांत येत आहे. अर्थात्च गांधीजींच्या मनातील ज्योत अद्यापि तेवती आहे, त्यांची अहिंसा युयुत्सु व जयिष्णु असून, प्रगतिपर चळवळीच्या योगाने देशांत ते केव्हां उत्साहाचें तुफान उठवतील त्याचा नेम सांगता येणार नाहीं. त्यांची थोरवी, त्यांच्यातील विसंवाद व जनसागर हेलावण्याची शक्ति यांमुळें ते अनन्यसामान्य झालेले आहेत. इतरांप्रमाणें त्यांचें मोजमाप घेतां येणार नाहीं. पण त्यांचा गडा बांधणाऱ्या पुष्कळ लोकांचा कल प्रतिकारशून्य शांतताप्रियतेकडे व टॉलस्टॉयी असहकारितेकडे झुकतो व जगापामून फटकून वागणाऱ्या एकाद्या पथांतील व्यक्तींप्रमाणें त्यांची वृत्ति बनत जाते. सद्यःस्थिति कायम राहावी अशा इच्छा मनांत बाळगणाऱ्या व त्यासाठीं अहिंसेची कांस धरणाऱ्या अनेक लोकांचा थवाहि त्यांच्यासभोवार जमतो. सधिसाधूपणाचा शिरकाव अशा प्रकारें झाला कीं विपक्षाचें मतपरिवर्तन व्हावयाच्या ऐवजीं अहिंसा-रक्षणाखातर आपलेंच मत परिवर्तित करून विपक्षाच्या खांद्याशीं खांदा भिडवून उभें राहण्यापर्यंत मजल जाते ! उत्साह मावळला आणि पीळ ढिला पडला कीं दोन पावले मागें सरावें व पिछेहाटीलाच विरुद्ध पक्षाचे मन वळवण्याची हातोटी असें

म्हणावें ही कल्पना मोठी गोड वाटू लागते, आणि मग जुन्या सहकाऱ्यांना आपण मुकलो तरी आपणांस त्याची कदर करावीशी वाटत नाही. आपल्या नव्या मित्रांना झोबेल अशी अतिरेकी भाषा वापरत्याबद्दल जुन्या मित्रांना दोष देण्यांत येऊन आपल्या एकजुटीचा हे विध्वंस करीत आहेत असा त्यांच्यावर आरोपहि होऊ लागतो. समाजांत स्थित्यंतर घडवून आणण्याऐवजी आहे हीच समाजरचना टिकावी, वरिष्ठ वर्गाचा पाय जसाच्या तसाच रोवलेला राहावा असे सांगण्यांत येऊन दान व दया यांचे गुणसंकीर्तन सुरू होतें.

साधनांचे महत्त्व मनावर त्रिबवून देण्यांत गांधीजींनी फार मोठी कामगिरी बजावली आहे याविषयी मला सदेह वाटत नाही. तथापि सरतेशेवटीं आपण ध्येयावरच भर देत गेलें पाहिजे असें माझे स्पष्ट मत आहे. ध्येयाची रेखीव कल्पना आली नसेल तर आपले श्रम आंधळ्याच्या हेलपाट्याप्रमाणें होतात व गौण प्रश्नांतच आपली सारी शक्ति जिरून जाईल. तथापि साधनाकडे सुद्धां दुर्लक्ष करतां कामा नये. नैतिक दृष्टि सोडली तरी व्यवहारतः साधनांचें महत्त्व फार आहे. अनिष्ट अथवा अनैतिक साधनें हातीं धरलीं तर ध्येयाची खराबी होते अथवा नव्या दुर्लक्ष्य अडचणी मार्गांत उत्पन्न होतात. आणि माणसाची खरी पारख होते ती तो कोणत्या ध्येयाचा पुकारा करतो त्यावर होत नसून तो कोणतीं साधने वापरतो त्यांच्यावरून होत असते. मिष्कारण कलह पेटवणारीं व वैमनस्य माजवणारीं साधनें घेतलीं तर ध्येय दुरावून ध्येयप्राप्ति कठीण होऊन बसेल. साध्य व साधने यांच्यातील सबंध इतका जिव्हाळ्याचा असतो कीं, त्यात फारकतीला फारच थोडा अवकाश मिळण्यासारखा आहे. त्यामुळे कलह व तेढ कमी करतील, निदान पक्षीं त्यांना कक्षांत ठेवतील (कारण कलह व तेढ असणें अपरिहार्य दिसतें.) व सहानुभूति वाढवतील अशीच उपकरणें जवळ केलीं पाहिजेत. याचा अर्थ हा प्रश्न कोणती विशिष्ट पद्धति स्वीकारण्यांत येते त्यावर अवलंबित नसून हेतु व स्वभावभेदांवर अवलंबून आहे. या हेतूवरच गांधीजींनी भर दिला व त्यामुळे मानवी स्वभावांत लक्षांत येण्याजोगा फरक घडून आलेला नसला तरी लक्षावधि लोकांचा समावेश जीत झाला होता अशा प्रचंड राष्ट्रीय चळवळीवर या हेतुशुद्धीचा ठसा उमटवण्याच्या कामीं त्यांनीं आश्चर्यजनक यश कमावलें. नैतिक शिस्तीचे त्यांनीं घालून दिलेले दडक विवादनीय असले तरी नैतिक शिस्तीविषयी त्यांनीं धरलेला आग्रह आवश्यक असाच होता. आपल्या अगच्या दोषांना अथवा पापाचरणाला त्यांच्या दृष्टीनें अत्यंत महत्त्व असून समाजाकडून होणाऱ्या पापांना ते गौण लेखतात. असल्या शिस्तीची उघडच अत्यंत जरूरी आहे. कारण रणांगण सोडून अधिकाराधिष्ठित वरिष्ठ वर्गाच्या मजलशीत जाऊन मिसळण्याच्या मोहानें अनेक काँग्रेसकार्यकर्ते मार्गभ्रष्ट झाल्याचें आपण पाहतच आहों. आणि त्या माया-मदिराचा दरवाजा कोणत्याहि विख्यात कार्यकर्त्यांसाठीं सदैव उघडाच ठेवलेला असतो.

आमचें जग बहुविध अरिष्टांच्या कचाट्यांत सांपडलें आहे. पण जनतेचा जो मानसिक सन्निपात झालेला दिसत आहे तें सर्वांत मोठें अरिष्ट होय. इतर ठिकाणांच्या मानानें आशियांत फार उशीरा फेरबदल सुरू झालेले असल्यामुळें स्थित्यंतराची प्रक्रिया मोठी कष्टप्रद होत आहे. त्यामुळें आपल्या पौराणिक देशांत हा मानसिक सन्निपात विशेषच प्रमाणांत आढळून येतो. सर्व आयुष्यक्रमाने राजकीय प्रश्नाचे वर्चस्व गाजत असल्याचें दिसत असलें, तरी वस्तुतः त्याचें महत्त्व तितकेंसें नाहीं. परंतु इतर जिव्हाळ्याचे प्रश्न हातीं घेण्यापूर्वी ह्या राजकीय प्रश्नाचा निकाल लावण्याखेरीज पुढें पाऊल टाकणेहि शक्य नाहीं. गेली कित्येक शतके जवळ जवळ सनातन अशी एकच एक समाजरचना आमच्या परिचयाची होऊन बसल्यामुळें आमच्यापूर्वी कित्येकांना अद्यापि असेच वाटत असते कीं हीच एक शक्य व योग्य अशी समाजव्यवस्था आहे. आमच्या नीतिविषयक कल्पनासुद्धां त्या समाजव्यवस्थेशींच निगडित झालेल्या आहेत. पण गतकालीन समाजव्यवस्थेचा सांधा नव्या कल्पनांशीं जुळवून देण्याचे आमचे प्रयत्न फसत असून ते अमेच फसत राहणार हें निश्चित. अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व्हेब्लेन म्हणतो कीं, “अर्थशास्त्रांतील नीति-तत्त्वे ही अखेरीस आर्थिक गरजांवरच अवलंबून असतात ” तेव्हां आमच्या गरजांना साजेशीं नीतितत्त्वे बनवण्यावांचून आपणाला गत्यतर नाहीं. या मानसिक सन्निपाताचें निराकरण करून ह्या युगमानांत कोणत्या प्रकारच्या मानसिक मूल्यांशी प्रतिग्रहण करणे अवश्य आहे ते जाणून घ्यावयाचे असेल तर सध-स्थित्याचें समाक्षण आपण प्राजलपणे आणि निडरपणेंच करावयास हवें. ह्या वेळीं कोणत्याहि धर्म-वचनांचा आसरा घेऊन निभाव लागणार नाहीं. धर्म जे काही आज्ञापितो तें इष्ट असेल अथवा अनिष्ट असेल, त्याचा प्रश्न नाहीं. पण सांगावयाच्या गोष्टी धर्म अशा तऱ्हेनें सांगतो आणि अशा प्रकारच्या श्रद्धेची आपणाकडून तो अपेक्षा करतो कीं त्यापासून कोणत्याहि मुद्द्याचा तर्कशुद्ध अभ्यास करण्याचें वळणच लागू नये. फ्राँड म्हणतो त्याप्रमाणें धर्माच्या अनुशासनावर “श्रद्धा ठेवावयाची ती को ? तर आमच्या प्राचीनतम पूर्वजांनी त्यावर विश्वास ठेवला, हें एक कारण. त्याच पुरातन काळापासून वंशपरंपरा चालत आलेला धर्मवचनें सिद्ध करणारा पुरावा देखील आपल्यापार्शी आहे, हे दुसरें कारण; आणि धर्मवचनें खरी कीं खोटी हा प्रश्नच उपस्थित करतां कामा नये असें मुद्द धर्मच सांगत आहे, हे तिसरें कारण.”

अहिंसेचा आणि अहिंसेत अन्तर्भूत होणाऱ्या सर्व वारकाव्याचा विचार धर्माच्या कडूर दृष्टीने करण्याचें ठाविलें म्हणजे वादविवादाला जागाच उरत नाहीं व अहिंसेला सकुचित धर्मपथाचे स्वरूप प्राप्त होतें. लोकांनी त्यांत सामील तरी व्हावें अथवा बाहेर तरी उभें राहावें. तिच्यांतील ताजेपणा नष्ट होऊन वर्तमानकालांत नित्य उपस्थित होणारे प्रश्न सोडविण्याची पात्रता तिच्यांत उरत नाहीं. परंतु आधुनिक परिस्थितीशीं अनुमधान राखून आपण अहिंसेची चर्चा सुरू केली, तर जगाची पुनर्घटना

करण्याच्या कार्यात आपणाला तिच्यापासून बहुमोल साहाय्य मिळण्यासारखें आहे. पण अशी चर्चा होत असतां समष्टीच्या म्हणजे लोकसमूहाच्या सामुदायिक मनाचा कमकुवतपणा व स्वभावविशेष आपण विसरतां कामा नये. सामुदायिक अशी क्रोणतीहि चळवळ व विशेषतः क्रांतिकारी व मूलगामी फेरवदल करण्यासाठी प्रवृत्त झालेली चळवळ ही केवळ पुढ्यांच्याच्या कल्पनेवरहुकुम चालत नाहीं, तर परिस्थितीचा व विशेषेकरून ज्या जनतेला हाताशी धरून पुढारीवर्ग काम चालवतो त्या जनतेच्या तद्विषयक कल्पनांचा फार मोठा परिणाम चळवळीवर होत असतो.

जागतिक इतिहासांत हिंसेने देखील फार महनीय कामगिरी पार पाडलेली आहे. आजच्या घटकेलाहि त्याच तोलाची कामगिरी ती बजावीत असून आणखी बराच काळ हीच परिस्थिति कायम राहिल असा रंग दिसतो. गतकालात झालेलीं बहुतेक स्थित्यंतरे हिंसा व जुलूम यांच्याच द्वारां घडून आलेली आहेत. “ हिंसेविषयी तिरस्कार, शिस्तीविषयी प्रेम आणि सहनशीलतेचे आचरण यांब्यतिरिक्त दुसऱ्या क्रोण्याहि गोष्टी रावटकाळीं आम्हीं जनतेला शिकविल्या नसत्या तर ह्या देशाला मिळालेलें स्वान्त्य कदापि मिळालें नसतें असे मोठ्या दुःखानें म्हणावें लागतें, ” असे उद्गार उचलून गेल्यामुळे जनतेच्या मनांनीं काढलेले आहेत.

गन व वर्तमान कालात हिंगेल्या लावलेले महत्त्व दृष्टीआड करतांच येणार नाहीं. त्याच्याकडे दुर्लक्ष करणें म्हणजे जीवनाकडे दुर्लक्ष करण्याप्रमाणे आहे. तथापि हिंसा अनिष्ट अमन तिच्यामुळे दुष्परिणामांची परंपरा निर्माण होत जाते यांत तिळमात्र शका नाहीं. आणि वैमनस्य, क्रौर्य, सड आणि दहन वगैरे हिंगेची अवयव तिच्यापेक्षांहि फार भयंकर आहेत. खरें बोलावयाचे तर हिंसा ही मूलतः वाईट नसून ह्या अनवधी भावनांमुळे ती वाईट झालेली आहे. असत्त्व-प्रमाणें सद्धेतुंति हिंसा करणे शक्य असल्याकारणानें उपरोक्त विकृत भावना मनांत न बाळगतां हिंसा करता येईल. परंतु ह्या भावनांपासून अलिप्त अशी हिंसा दुर्भिक्ष आहे, आणि म्हणूनच शक्य तो हिंसा टाळण्याचा प्रयत्न करित असावे. परंतु हिंसा टाळवी म्हणून हिंसेपेक्षांहि अनिष्ट अशा गोष्टीपुढे मान तुकवण्याची क्रियाशून्य वृत्ति मात्र धारण करतां कामा नये. हिंसेपुढे मान तुकवणे अथवा हिंसेवर आधारलेल्या राजसत्तेचा अमीकार करणें म्हणजे अहिंसेला तिलांजलि देण्यासारखें आहे. अहिंसा मार्ग टिकून राहावयास ह्या असेल, तर तो चैतन्यमय आणि हिंसाधिष्ठित राजवटींत अथवा समाजरचनेत फेरवदल घडवून आणण्यास शक्त-समर्थ असा व्हावयास ह्या.

तेवढी शक्ति अहिंसामार्गांत आहे कीं नाहीं तें मला सांगतां येणार नाहीं. अहिंसेच्या बळावर आपणाला बराचसा मार्ग आक्रमण करतां येईल, परंतु तिच्याच बळावर आपलें अंतिम ध्येयहि आपणांस साध्य करतां येईल कीं काय याविषयी मला

संदेह वाटतो. कांहींहि झालें तरी कोणत्या ना कोणत्या प्रकारची सक्ती केल्याशिवाय सुटका नाही अशी माझी समजूत आहे. कारण अधिकारारूढ वर्ग गत्यंतर दिसेनासे झाल्याशिवाय, अथवा मूठ घट्ट दावून ठेवण्यापेक्षा पांचहि बोटें उघडलेलीं बरीं अशी परिस्थिति निर्माण केल्याशिवाय हातची सत्ता सोडील असें वाटत नाही. सध्यां समाजांत दिसणारे कलह-मग ते राष्ट्रीय असोत कीं वर्गीय असोत-सक्तीशिवाय मिटले असें कदापि व्हावयाचे नाही. मतपरिवर्तन तर मोठ्या प्रमाणांत झालेंच पाहिजे, कारण मोठमोठ्या गटांचें मतपरिवर्तन झालें नाही तर सामाजिक स्थित्यंतराची चळवळ तरी कशी मूळ धरणार? परंतु कांहीं जणांना जबरदस्तीनेच वटणीवर आणावें लागेल. आणि समाजांतील मूलगामी कलहावर पांघरूण घालून ते नाहीतच असें भासवणें देखील योग्य नव्हे. त्यामुळें सत्याची मुस्कटदाबी केल्याप्रमाणें होईल, इतकेच नव्हे, तर जनतेपासून सत्य लपवून ठेवून, तिची दिशाभूल करून, सद्यःस्थितीस पाठबळ दिल्याप्रमाणें होईल. शिवाय सत्तासपन्न वर्गाला आपल्या सत्तेचें समर्थन करण्यासाठीं नेहमीं हवेंसे वाटणारें नैतिक साहाय्यदेखील त्यामुळें मिळेल. अन्याय्य पद्धतीचा प्रतिकार करावयाचा असेल तर ज्या असत्य सिद्धांतांच्या पायावर ती उभारलेली आहे तो पाया उध्वस्त करून वस्तुस्थिति चवाळ्यावर मांडणें इष्ट आहे. भ्रान्त सिद्धांतांच्या व लटक्या विचारांच्या प्रसाराच्या कार्मीं आपलें सहकार्य नाकारून त्यांचें खरें स्वरूप लोकांच्या निदर्शनास आणून देतां येतें हा असहकारितेपासून होणारा एक मोठा फायदा होय.

ज्या समाजांतील आर्थिक जीवनामध्ये सर्वांना सारखा न्याय व सत्रि मिळेल, मानवजातीला भौतिक व सांस्कृतिक उन्नताचीं उच्चतर शिखरें गांठतां यावीत म्हणून ज्यांतील समाजरचना योजनापूर्ण रीतीनें करण्यांत आली असेल, जेथे आध्यात्मिकता, सहकार्य, निःस्वार्थ, सेवावृत्ति, सदाचरण, परहितेच्छा आणि प्रेम या सदगुणांचे बीजारोपण होईल व हळूहळू अखिल मानवजातीवर एकशासन सुरू होईल, असा वर्गमुक्त समाज प्रस्थापित करणें हेंच आपलें अंतिम ध्येय असावयास पाहिजे. त्या ध्येयाच्या मार्गांत जे जें येईल ते तें शक्य तो सामोपचाराने आणि जरूर तर तीक्ष्णोपचाराने दूर केले पाहिजे. आणि अशी सक्ती करणे अपरिहार्य होईल ह्याबद्दल शकाच नको. परंतु सक्ती करावी लागली तर द्वेषभावनेने अथवा क्रूरपणे न करतां अडचण काढून टाकण्याची बुद्धि ठेवूनच ती करावी. हें बरेंच कठिण आहे. ती सोपी गोष्ट नव्हे. पण साफ फरसवंदी रस्ता आपणांपुढें नाहीच, त्यांत ठिकठिकाणीं खांचखळगे आहेत. आणि आपण आपली डोळेझांक केली म्हणून ते नाहीसे कसे होणार? त्यांचें योग्य स्वरूप ध्यानांत घेऊन धिटार्ईनें आपण रस्ता पकडला तरच ते नाहीसे होतील. ह्या गोष्टी मृगजलाप्रमाणें केवळ कल्पनात्म्य आहेत असें वाटेल व ह्या उच्च विचारांनीं प्रेरित होऊन पुष्कळ लोक कामास जुंपले आहेत असें घडणारहि नाही. पण तें ध्येय डोळ्यांसमोर ठेवून त्याचा आपण आग्रह धरला तर प्रतिपादनाच्या

संतत धारेमुळें आपल्यापैकीं पुष्कळांच्या मनांत भरून राहिलेल्या द्वेषादिक भावना कदाचित् विरघळूनहि जातील.

आपली कार्यपद्धति उपरोक्त ध्येयाकडे जाणारी व उपरोक्त विचारांनीं प्रेरित झालेली असली पाहिजे. परंतु मनुष्यस्वभाव आहे असा असल्यामुळें आपल्या विज्ञप्तीला अथवा आपल्या मनधरणीला सर्व जनसमूह नेहमींच होकार देईल अथवा उच्च अशा नैतिक तत्त्वाप्रमाणें तो सतत वर्तन ठेवील अशी अपेक्षा करू नये. मतपरिवर्तनाबरोबरच सक्तीहि करावी लागेल, पण सक्तीचे क्षेत्र मर्यादित राहावें व सक्ती करतांना अनिष्ट गोष्टी कमीत कमी प्रमाणांत व्हाव्या म्हणून शक्य तों दक्षता बाळगावी; अधिकांत अधिक आपणांला इतकेंच करतां येण्यासारखें आहे.

पुनश्च डेहराडून तुरंग

अलिपूर-तुरुगांतील हवा मला मानवेना. माझे वजन बरेंच घटले आणि कलकत्याच्या वाढत्या उन्हाळ्याचाहि मला त्रास होऊ लागला मला चांगल्या हवेच्या टिकाणी बदलणार अशी वातमी उठली होती. शेवटी १७ मे रोजी “ लपेट विस्तरा ” असा हुकूम होऊन मी त्या तुरुगातून बाहेर पडलो. मला डेहराडून तुरुगात पाठवावयाचे ठरले होते. इतक्या महिन्यांच्या एकांतवासानंतर संभ्याकाळच्या थंड हवेत कलकत्याहून मोठरीने जाताना फार मजा वाटली आणि हीरा स्टेशनच्या भव्य आवारांतील गर्दी पाहून अतिशय आनंद झाला

वटली झाल्यामुळे मला फार समाधान वाटले मनात म्हटले की आतां डेहराच्या शेजाराला आपण जाणार. पण आल्यावर पाहतां तो नऊ महिन्यां-पूर्वीचें डेहराडून आतां राहिलेले नव्हते एका स्वच्छ व दुग्धस्त केलेल्या गोठ्यात माझी सोय करण्यात आली.

जागा तशी काही वाईट नव्हती: पुढे लहानसा वरगडाटि होता. शेजारी पन्नास फूट लांबीचें अगण होते. मागच्या खेपला डेहराडूनमध्ये मिळालेल्या जागेपेक्षा ही जागा खार्चानेच अधिक चांगरी होती पण इतर गोष्टी मात्र अधिक चांगल्या नव्हत्या असे मला लवकरच कळून आले आवाराभोवतालचा तट जणू काही माझ्या भव्यासाठीच दहा फुटांचा चौदापधरा फुटापर्यंत चढवला होता. त्यामुळे ज्या टेकड्या पाहण्यानाही मी उतावीळ झालो होतो, त्या मुळांच दिसेनात. क्वचित् झाडांचे शेंडे तेवढे दिसत. या तुरुगात मी तिनपंधरा अधिक माझे वास्तव्य केले, पण मला पर्वताचे एकदाहि दर्शन घडले नाहीं. पूर्वीप्रमाणे तुरुगाच्या दारासमोर फेच्या मारण्याची परवानगा नाकारण्यात आली. अविकात्याचे म्हणणे असे पडले की माझ्या न्गोलीपुढचे अगण फिरावयास पुरमें आहे.

हे आणि इतर नवे निबंध मोठे निगशाजनक होते. त्यांचा मला जाच वाटू लागला. माझा उस्माह पार मावळला आणि अगणातल्या अगणामध्ये जो काहीं थोडाफार व्यायाम करतां येण्यासारखा होता, तोहि मला करावासा वाटेना. इतका एकलपणा मला पूर्वी कधीच वाटला नव्हता. ह्या एकांतवासाचा अनिष्ट परिणाम माझ्या मनावर होऊन माझे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघटून गेले. केवळ काहीं यार्डांच्या अंतरावर भिंतीच्या पलीकडे नवोन्मेष आणि संगंध थाटला आहे,

हरितनृपें आणि सुखस्पर्शी भूमि पसरली आहे, लांबवर पमरलेली शोभा विलसत आहे. हें मला ठाऊक असलें तरी ते सर्व माझ्या कक्षेपलीकडे होते. त्या तटवदीकडे सारखे पाहुन माझे डोळे दमून गेले, सुस्त झाले मला एकट्यालाच एकीकडे ठेवलेलें असल्यामुळे तुरुंगातील माणसांच्या नेहमींच्या हालचालीदेखील दृष्टीस पडेनात

सहा आठवड्यांनंतर पावसाळा सुरू होऊन मुसळधार पाऊस पडूं लागला. पहिल्याच आठवड्यांत बारा इंच पाऊस झाला. हवा बदलली आणि नवजीवनाच्या हालचालीची चाहूल ऐकू येऊ लागली. हवेंत गारवा येऊन शरीराला हायसें नाटू लागलें. पण मनाचें अथवा डोळ्यांचें शांततन होईना. मधून मधून माझ्या आवाराचा लोखंडी दरवाजा उघडून वॉर्डर आंत येई अथवा बाहेर जाई, तेव्हां कांहीं थोडे क्षण बाहेरच्या जगाचें ओझरते दर्शन मला घडत असे,—हिरवीं गार शेतें आणि हिरवीं गार झाडे, त्यांचा तो चमकदार रंग आणि त्यांच्यावर मोत्यांप्रमाणें चमकणारे ते पावसाचे थेंब—पण हें दृश्य क्षण दोन क्षणच दिसून विजेच्या सळीप्रमाणें लकू-दिशीं नाहीसें होई. दरवाजा सताड असा कधीच उघडा राहत नसे. मी जवळपास असलो म्हणजे दरवाजा पुरा उघडून नये अशी वॉर्डरांना ताकीद झालेली असावी. बाहेरच्या प्रसन्न सृष्टीच्या क्षणिक दर्शनानुळे मला फारसा आनंद होत नसे. तें दृश्य डोळ्यांसमोर चमचमलें कीं मनाला घराची ओढ लागून अन्तःकरण व्याकुळ होई. म्हणून दरवाजा उघडला कीं मी बाहेर पाहण्याचेंच टाळीत असें.

परंतु माझ्या मनाला विपणता प्राप्त झाली त्यांत वास्तविक तुरुंगाचा कांहींच दोष नव्हता. तेथील वातावरणामुळे तीत भर पडली, इतकेंच. बाहेरच्या घटनांचाच माझ्या मनावर अनिष्ट परिणाम घडून आला होता. कमला आजारी होती आणि राजकारणाविषयी मनाला चिंता लागून राहिली होती. कमला पुनरपि जुन्या आजाराच्या तावडीत सांपडलेली आहे ह्याची मला कल्पना येऊन चुकली होती. मी जवळ असतो तर तितकाच फेर पडला असता.

डेहराडूनला अलिपूरपेक्षां निराळी व्यवस्था होती. तेथें मला दैनिक वृत्तपत्र मिळत असल्याकारणानें राजकीय व इतर घडामोडींशीं मला संबंध ठेवतां येई. जवळ जवळ तीन वर्षांच्या अवधीनंतर पाटण्याला ऑ. इ. कॉ. समितीची बैठक भरली. (ह्या काळांत ती बेकायदा ठरविण्यांत आलेली होती.) तेथें झालेल्या विचारविनिमया-सबधींची बातमी वाचून मला विषाद वाटला. हिंदुस्थानांत आणि जगांत इतक्या घडामोडी झालेल्या असूनदेखील ह्या पहिल्या बैठकीच्या प्रसर्गा परिस्थिति सूक्ष्मपणें निरखून व सविस्तर विचारविनिमय करून जुन्या चाकोरीतून बाहेर पडण्याचा कांहींच प्रयत्न होऊ नये याचें मला आश्चर्य वाटलें. गांधीजींची जुनी हुकुमशाही अद्याप कायमच आहे असा मला दुरून तरी भास झाला खरा. “ तुम्हांला माझें नेतृत्व

हवें असेल तर माझ्या अटी तुम्हीं पत्करल्या पाहिजेत ” हे त्यांचे उद्गार. त्यांचे म्हणणे ठीकच होते म्हणा. कारण त्यांना तर सोडावयाचें नाही आणि उलट त्यांनीच आपल्या ठाम समजुतीवर पाणी सोडावे अशा अपेक्षा धरावयाची हें कसे जुळणार ? पण चर्चा-वादविवाद होऊन धोरण ठरव्याएवजी वरूनच सर्व शिजून यावें असा प्रकार फार माजला होता. दुसऱ्यांच्या मनाचा कवज घेऊन पुनः लोकच दुबळे आहेत अशी तक्रार सांगण्याची गांधीजींची रीत काही औरच आहे. त्यांना लाभली इतकी सामुदायिक निष्ठा क्वचितच कोणाला लाभली असेल. अशी स्थिति असतां त्यांनी घालून दिलेल्या उच्च पायरीपर्यंत लोकांची उडी पोचली नाही म्हणून लोकांना दोष देणे योग्य दिसत नाही. पाटण्याच्या बँठकीला तर ते शिवटपर्यंत हजर देखील राहिले नाहीत. त्यांना आपला हरिजन दौरा चालवावयाचा होता ना ? जरा झटपट काम उरका आणि वर्किंग कमिटीने पुढे माडलेले ठराव चढाचढ पास करा असा आदेश आ. इ. काँग्रेस समितीला देऊन ते निघून गेले.

फार बंड चर्चा चालून अधिक चांगला निर्णय निघाला नमता असेहि कदाचित् असेल. सभासदांचा गोधळ उडालेला होता, कोणालाहि नीट न्याहाळत नव्हते आणि टीका करावयाला बरेच जण तयार असले तरी विनायक मूचना जवळजवळ कोणीच करता नाहीत. त्या काळाच्या परिस्थितीत असे होणे साहजिकच होते कारण निरनिराळ्या प्रांतातील पुढाऱ्यांच्या खायावर लढ्याचा भार नित्य पडलेला असल्यामुळे त्यांच्या शरीराला थकवा आणि मनाला मरगळ आली होती. कायदेभंग थांबवला पाहिजे एवढी अभुक्ती कल्पना आलेली असली तरी पण पुढें काय ? पाटण्याला दोन तट पडले. कायदेमंडळांतून केवळ सनदशीर चळवळ करित गहावें अशा एकाची इच्छा होती, तर समाजवादी मार्गपद्धतीचा स्वीकार करावा अशा तऱ्हेची अस्पष्ट कल्पना दुसऱ्या गटाच्या मनांत होती. बहुसंख्य सभासद असे होते की, जे ना तळ्यांत ना मळ्यांत. सनदशीर मार्गाकडे परतून जावें हें बरें वाटेना. इकडे समाजवादाची थोडीशी भीति वाटत होती, व आपल्यांत दुर्हा माजवणाऱ्या गोष्टी समाजवादाच्या तत्त्वज्ञानामुळे येतील अशी शकाहि मनांत डोकावत होती. पण त्यांच्यापार्शी एकहि विधायक कल्पना नव्हती. त्यांच्या साऱ्या आशेचें व श्रद्धेचें स्थान म्हणजे गांधीजी. तेव्हा पूर्वीप्रमाणें याहि खेपेला ते गांधीजींना शरण गेले व त्यांचें म्हणणें पुष्कळ जणांना मान्य नसलें तरी गांधीजींच्या मागोमाग जाण्याचें त्यांनीं ठरविलें. नेमस्त सनदशीर गटाला गांधीजींचा पाठिंबा मिळाल्यापुढें या मधल्या गटाला वर्किंग कमिटीत व काँग्रेसमध्ये महत्त्वाचें स्थान प्राप्त झालें.

ह्या साऱ्या गोष्टी अपेक्षित अशाच होत्या. पण ह्या प्रतिगामी वृत्तीनें मला कल्पना नव्हती इतक्या मार्गे काँग्रेसला रेंटीत नेलें. असहकारिता सुरू झाल्यापासूनच्या गेल्या पंधरा वर्षांत काँग्रेस-पुढाऱ्यांच्या भाषेत सनदशीरपणाचा इतका अतिरेक

झालेला माझ्या पाहण्यांत नाही. स्वराज्यपक्ष सद्दां अशा पराभूत मनःस्थितीतून उदयास आला होता; पण त्याची भाषादेखील या नव्या पुढाऱ्यांच्या भाषेहून किती तरी प्रगतिपर असे. शिवाय स्वराज्य पक्षांतील थोर नेत्यांप्रमाणे कोणी नेतेहि नव्या गटाला लाभले नाहीत. चळवळीत भाग घेणे धोक्याचे म्हणून जे लोक इतके दिवस लांब अतरावर उभे राहिले होते, तेच आतां भराभर आंत घुसून मानाच्या जागा पटकावू लागले.

काँग्रेसवरील बेकायदेशीरपणाचा शिकका सरकारनें पुसून टाकल्यावर ती पुनः कायदेशीर सस्था बनली. परंतु तिच्याशीं संबद्ध व तिला दुय्यम अशा सेवादल व किसान सभा यांच्यासारख्या अनेक संस्था बेकायदेशीर राहिल्या होत्या. त्यांपैकी प्रमुख म्हणजे सरहद्दीतील “ खुदा-इ-खिदमतगार ” ही सस्था होय. कायदेभंग थाबला तरी कायदेभंगासाठीं अस्तित्वांत आणलेले सर्व खास कायदे सरकारनें जारी ठेवले व शेतकरी-सघ व मजूर सघ यांना दडपून टाकण्याची विशेष दक्षता ठेवण्यांत येऊ लागली. आणि विशेष आश्चर्याची गोष्ट म्हणजे जमीनदारांनीं व तालुकदारांनीं आपापल्या सघटना कराव्यात असा मतप्रचार करण्यासाठीं खुद्द बडे बडे अधिकारी बाहेर पडले व त्यांच्या सघटनांना सर्व तऱ्हेच्या सवलती देण्यांत येऊं लागल्या. सयुक्त प्रांतांतील अशा प्रकारच्या दोन सघटनांची वर्गणी सरकारी कामदाराकडून सारा व खंड यांच्याबरोबर गोळा करण्यांत येत असे.

हिंदु अथवा मुसलमान यांपैकी कोणाच्याहि जातीय सघटनांचा पक्षपात मीं केलेला नाही. पण एका प्रसंगामुळे हिंदु महासभेविषयीं माझ्या मनांत फार चीड उत्पन्न झाली. “ लाल डगलेवाल्यांची ” सघटना बेकायदेशीर ठरवली हें ठीक केलें म्हणून सरकारची पाठ थोपटण्याचा रिकामटेकडा उद्योग महासभेच्या एका चिटणीसांनीं करावा याचे मला मोठें आश्चर्य वाटलें. नागरिकांच्या मूलभूत हक्कांचा प्रश्न बाजूस ठेवला तरी गेल्या लढ्यांच्या वेळीं सरहद्द प्रांतांतील लोक अत्यंत शिस्तीनें बागले ही गोष्ट मद्दशूर आहे. अखिल हिंदुस्थानांत उमद्यांतला उमदा आणि शूरांतला शूर म्हणून नावाजलेला खान अबदुल गफारखान यांच्यासारखा त्यांचा पुढारी त्या वेळीं विनाचौकशी तुरुंगांत होता. जातीय पक्षपाताची मजल याहून पलीकडे जाणें शक्य आहे काय ! हिंदुमहासभेचे प्रमुख पुढारी या बाबतींत आपल्या सहकाऱ्याला ताबडतोब कानपिचक्या देतील अशी माझी अपेक्षा होती; पण एकाहि पुढाऱ्यानें त्या बाबतींत चकार ब्र काढलेला मला आढळला नाही.

हिंदुमहासभेच्या चिटणीसांच्या ह्या पत्रकाचा मला फार राग आला. पत्रक तर किडकें होतेच, पण देशांतील नव्या परिस्थितीचेहि ते निदर्शक आहे असें मला वाटले. त्या उन्हाळ्यांत एके दिवशीं दुपारीं माझा डोळ्या लागला असतां मला एक विलक्षण स्वप्न पडलें. अबदुल गफार खानावर चौबाजूंनीं हल्ला होत असून मीं त्यांचें संरक्षण करण्याची शिकस्त चालवली होती. जागा आम्ही, तेव्हां अगदीं

थकून गेल्याप्रमाणे मला वाटलें. मन खिन्न झालें होतें, आणि उशी अश्रुंनीं भिजून निघाली होती. हा सर्व प्रकार मोठा आश्चर्यजनक होता. कारण जागेपणीं मी कधींच असा भावनाविब्हल होत नाहीं.

त्या वेळीं माझे मनःस्वास्थ्यहि विघडलेलेच होतें. मला स्वस्थ झोप लागत नसे आणि तऱ्हेतऱ्हेचीं स्वप्ने पडत. माझ्या बाबतींत हा नवाच प्रकार होता. कधीं कधीं मी झोपेंत ओरडत असें एकदां मी नेहमींपेक्षां बराच मोठ्यानें झोपेंत ओरडलो असलो पाहिजे. कारण मी खडबडून जागा होऊन पाहतो तो माझ्या अथरुणाशीं दोन बार्डर संचित मुद्रेनें उभे असलेले दिसले. माझा गळ कोणा तरी दाबीत असल्याचे मी स्वप्नांत पाहिलें.

याच वेळीं काँग्रेस वर्किंग कमिटीनें केलेल्या एका ठरावामुळे माझ्या मनाला खेद झाला. "खाजगी मालमत्तेच्या जातीविषयी व वर्गकलहाविषयी जी स्वर भाषा वापरण्यांत येत आहे" तिला अनुलक्षून हा ठराव पास करण्यांत येत आहे असें म्हटलेले होतें. 'न्याय्य कारणाशिवाय खाजगी मालमत्ता जप्त करण्याचा अथवा वर्गकलहाचा पुरस्कार करण्याचा काराचींच्या ठरावाचा आशय नाहीं. त्याचप्रमाणे मालमत्तेची जाती व वर्गकलह ह्या गोष्टी काँग्रेसच्या अहिंसा धर्माच्या विरुद्ध आहेत असें वर्किंग कमिटीचे मत आहे,' असें या ठरावामार्फत काँग्रेसवाल्यांच्या निदर्शनास आणण्यांत आलें होते. ठरावाची भाषा भोगळ होती आणि ठराव तयार करणारांच्या मनात वर्गकलह म्हणजे काय याविषयी अज्ञान वसत असावें ही गोष्ट त्यावरून उघड होत होती. नव्या स्थापन झालेल्या काँग्रेस समाजवादी पक्षावर या ठरावाचा रोख होता हे स्पष्टच दिसत होते. ह्या नव्या गटाच्या कोणत्याहि जबाबदार पुढाऱ्यानें जातीची भाषा वापरली नव्हती. मध्यांच्या समाजांत वर्गकलह विद्यमान आहे असा उल्लेख मात्र वारवार करण्यांत येई. वर्किंग कमिटीच्या ठरावाचा शोक असा होता कीं, वर्गकलहाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवणाऱ्या कोणत्याहि व्यक्तीला काँग्रेसचा साधा सभासद होणेहि शक्य नाहीं. काँग्रेस समाजवादी झाली अथवा ती खाजगी मालमत्तेच्या विरुद्ध आहे असा आरोप कोणीहि केलेला नव्हता. काँग्रेसमधील काहीं सभामदंचीं मते मात्र तशा प्रकारचीं होती. पण इत पर अशा लोकांना काँग्रेसमार्फत देशव्यापी सस्थेच्या सामान्य सभासदातहि धारा मिळणार नाहीं असें दिसूं लागलें.

काँग्रेस ही राजापासून रक्षापर्यंत सर्व गटाचा व हितसंबधाचा समावेश असणाऱ्या अखिल गणांची सस्था आहे असें वारवार सांगण्यांत येतें व अशा प्रकारचा दावा राष्ट्रीय चळवळीच्या तर्फे पुष्कळदां करण्यांतहि येतो. ही चळवळ राष्ट्रांतील बहुसंख्य लोकांची प्रतिनिधि आहे व सर्व तऱ्हेच्या हक्कसंबधांचे कल्याण व्हावें असें तिचें उद्दिष्ट आहे इतकाच बहुधा त्यांतील मथितार्थ असावा. परंतु हा आपट्ट आपाततःच असमर्थनीय आहे. कारण कोणतीहि राजकीय संघटना परस्परविरोधी

हितासवधांचें प्रतिनिधित्व पत्करूं म्हणेल तर तिला बिलबिलीत आणि अर्थशून्य अशा फापटपसाऱ्याचे स्वरूप प्राप्त होऊन तिच्यांत कोणतेंहि वैशिष्ट्य अथवा ठळकपणा उरणार नाही. काँग्रेस म्हणजे निःसदिग्ध (अथवा संदिग्ध) ध्येय असलेला, सत्तासपादनाच्या तत्त्वज्ञानाप्रमाणें आचरण करणारा व राष्ट्रीय हितार्थ सत्तेचा उपयोग करण्याची मनीषा बाळगणारा पक्ष आहे असें तरी म्हणावे किंवा काँग्रेस म्हणजे उदारमतवादी, भूतदयाप्रेरित, विशिष्ट दृष्टिकोण नसलेली आणि 'सर्वे पि सुखिनः सन्तु' हें ध्येयवाक्य मानणारा संस्था आहे असें तरी मान्य करावें. तिचे ध्येय व तिचें तत्त्वज्ञान ज्यांना सामान्यतः मान्य आढे त्यांचीच ती प्रतिनिधि बनणें शक्य आहे; ज्यांचा त्याला विरोध असेल त्यांना अराष्ट्रीय वा समाजविरोधी आणि प्रतिगामी लेखून स्वतःचे तत्त्वज्ञान प्रस्थापित व्हावें म्हणून त्याच्या प्रतिष्ठेला पायबंद घालण्याकरितां अथवा त्यांचें उच्चाटन करण्याकरितां काँग्रेसला खटपट करावी लागेल. राष्ट्रीय साम्राज्यविरोधी चळवळीपासून सामाजिक विरोधाना चेतना मिळत नसल्याकारणानें तिच्यामार्फत विस्तृत अशा प्रमाणावर एकमत करणें शक्य होईल हे निश्चित. आणि म्हणून तर हिंदुस्थानांतील बहुसंख्य लोकांचें हितसंबंध कमीअधिक प्रमाणांत काँग्रेसमध्ये प्रतिबिंबित होऊन फक्त साम्राज्यविरोधाच्या बाबतींत एकमत्य असलेले सगळे परस्परभिन्न गट काँग्रेसकडे आकर्षित झाले होते. तथापि साम्राज्यविरोधाच्या बाबतीत देखील भिन्न भिन्न गटाचा वेगवेगळ्या मुद्द्यावर भर असलेला दिसून येई. परंतु साम्राज्यविरोधाच्या मूलभूत प्रश्नावरच ज्यांची मत-भिन्नता होती, ते मात्र काँग्रेसच्या बाहेर राहिले व कमीअधिक प्रमाणांत त्यांनीं सरकारशीं सहकार्य केले. अशा प्रकारें एकमेकांत मिसळून गेलेल्या गटांच्या एका कायमच्या सार्वपक्षीय परिषदेचें स्वरूप काँग्रेसला प्राप्त झालेलें आहे व एका ध्येयावरील श्रद्धेमुळे आणि गांधीजीसारख्या पुरुषाच्या थोरवीमुळे हे सर्व गट सूत्रबद्ध होऊन राहिलेले आहेत.

वर्गकलहासवधींच्या आपल्या ठरावाचा खुलासा करण्याचा प्रयत्न वर्किंग कमिटीने तदनंतर केला. त्या ठरावांतील शब्दापेक्षां अथवा आशयापेक्षां काँग्रेसची जी वृत्ति त्यांत पुनः एकवार प्रदर्शित झालेली दिसली तिचें महत्त्व होतें. मध्यवर्ति कायदे-मंडळाच्या आगामी निवडणुकीच्या वेळीं धनिकांचीं मते मिळविण्याची इच्छा मनांत बाळगणाऱ्या सनदशीर गटाच्या प्रेरणेनेच तो ठराव करण्यांत आला हे उघड दिसत होते. त्यांच्या आप्रहामुळे काँग्रेस अधिकाधिक नेमस्त होत चालली होती व नेमस्त आणि पुराणप्रिय गटांना आपल्याकडे वळवण्याची खटपट सुरू होती. जे पूर्वी काँग्रेसच्या विरुद्ध गेले व कायदेभंग चालू असतां सरकारला सामील झाले त्यांच्याविषयी बोलताना मोठे सौजन्याचे उद्गार निघूं लागले. हा समेटाचा आणि अन्तःकरणपालटाचा प्रयोग सुरू असता काँग्रेसमधील भांडकुदळ आणि मर्मभेदक अशा जहाल गटाची मोठाच षड्यंत्रण भासू लागली आणि वर्किंग कमिटीच्या ठरावावरून

व कांहीं व्यक्तींच्या उद्गारांवरून असें दिसूं लागलें कीं, जहाल गटानें कितीहि ओरबाडलें तरी कार्यकारी मडळ आपल्या नव्या धोरणापासून परावृत्त होणें शक्य नाहीं. जहाल गट समजूतदारपणानें वागला नाहीं तर बकोटीला धरून काँग्रेस-मधून त्यालाच बाहेर काढून लावण्यांत येईल. काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डानें जो जाहीरनामा काढला, त्यातील कार्यक्रमाइतका बुजरा आणि नेभळ्या कार्यक्रम काँग्रेसनें गेल्या पधरा वर्षांत कधींच मजूर केला नसेल.

गांधीजींव्यतिरिक्त अनेक प्रसिद्ध अशीं माणसें काँग्रेस पुढाऱ्यांमध्ये होती. त्यांनीं राजकीय स्वातंत्र्याच्या लढ्यांत उत्तम प्रकारची कामगिरी बजावली असून त्यांच्या प्रामाणिकपणाची आणि निर्भयपणाची तारीफ सर्व देशभर होत असे. परंतु या नव्या धोरणामुळें काँग्रेस-पुढाऱ्यांच्या दुसऱ्या वर्गांत, फार काय, पण पहिल्या वर्गांत देखील अशीं अनेक माणसें येऊन बसलीं कीं त्यांना ध्येयवादी म्हणण्याची पचाईत पडावी. काँग्रेसमध्ये पुष्कळ ध्येयवादी लोक होते ही गोष्ट खरी. परंतु या धोरणामुळें स्वार्थसाधु व सविसाधु लोकांना आपलें सोंवळेंभाडें आंत टाकण्यास अधिक सवड सांपडली. गांधीजींसारखी अगम्य गहन व्यक्ति वगळली, तर बाकीच्या काँग्रेसचे स्वरूप दुरगी असावें असें वाटू लागलें. राजकीय प्रश्नांच्या बाबतींत कपूशाही स्वरूपाचा एक गट तयार होत चालला होता व दुसऱ्या गटाला धर्मवश आणि भावनावश होऊन टाळ कुटणाऱ्या भजनी मंडळाचें स्वरूप येत चाललें होतें.

कायदेभंग व त्यांतून निघालेल्या चळवळी यांना दडपून टाकण्याचें आपलें धोरण यशस्वी झालें म्हणून वाटणारा विजयानंद सरकार कोणताहि आडपडदा न ठेवतां व्यक्त करीत होतें. हिंदुस्थानला जडत चाललेला एक राजकीय रोगच जणू काय सरकारनें कापून काढला होता. आणि त्या शस्त्रक्रियेमुळें रोगी जिवंत राहतो कीं मरतो याबद्दल इतक्यांतच फिकीर करण्याचें कारण नव्हतें. काँग्रेस कांहीं अशीं वठणीवर आली असली तरी दडपशाहीचें तेच धोरण थोडा फेरफार करून पुढें चालू ठेवण्याचा सरकारचा निश्चय झाला होता. मूलभूत प्रश्न सुटला नाहीं तोपर्यंत राष्ट्रीय धोरणांत झालेले असले चढउतार अस्थायी असतात. तेव्हां आपण आपला लगाम सैल सोडली तर राष्ट्रीय चळवळीची वाढ पुनरपि फार झपाट्यानें होईल ही गोष्ट सरकार ओळखून होतें. कदाचित् त्यांचा असाहि समज असवा कीं काँग्रेसमधील अथवा शेतकरी-कामकऱ्यांतील अधिक जहाल माणसांना दडपण्याचें कार्य असेंच पुढें चालू ठेविलें, तरी काँग्रेसमधील अधिक नेमस्त वृत्तीच्या पुढाऱ्यांचीं मनं फारशीं नाराज होणार नाहींत.

डेहराडून नुरुगांतील माझ्या विचारांचें वळण हें अशा प्रकारचें होतें. बाहेरच्या प्रसंगांशीं साक्षात् संबध नसल्यामुळें त्याबद्दल ठाम मतें बनवावीत अशी माझी परिस्थिति नव्हती. अलिपूर नुरुगांत संबध अजिबातच तुटला होता. डेहराडूनच्या नुरुगांत सरकारमान्य अशा वर्तमानपत्रांतून पक्षपाती व कधीं कधीं एकतर्फी

बातमी तरी मला मिळत असे. माझ्या बाहेरच्या सहकाऱ्यांशी माझा सबंध राहिला असता व परिस्थितीचा अधिक बारकाईने अभ्यास करतां आला असता तर माझीं मते कदाचित् जरा निराळीं झालीं असतीं.

वर्तमानकाळाविषयीं मन नाउमेद झाल्यामुळे माझ्या सार्वजनिक आयुष्याच्या प्रारंभापासून हिंदुस्थानांत झालेल्या राजकीय घडामोडींसंबंधीं मी विचार करू लागलों. आम्हीं केलें तें कितपत योग्य होतें ? कितीसें चूक होतें ? मीं माझे विचार जर लिहून काढले तर ते अधिक सुसंगत व उपयुक्त होतील अशी कल्पना माझ्या डोक्यांत आली आणि मन एका निश्चित कार्यामध्ये गुतून राहिलें म्हणजे त्याला विरंगुळा मिळेल असें वाटलें. म्हणून १९३४ च्या जूनमध्ये मीं हें ' आत्मचरित्रपर कथानक ' लिहावयास घेतलें. लहर लागली कीं लेखणी उचलावी असे गेले आठ महिने चाललें आहे. पुष्कळदां अशा वेळा आल्या कीं लिहिण्याची वांच्छाच होऊ नये. तीनदां महिन्या-महिन्याचे खड पडले. परंतु मीं काम तसेंच पुढें रेटलें आणि आतां ह्या वैयक्तिक प्रवासाच्या अखेरच्या मुक्कामाची वेळ जवळ येत चालली आहे. विषण्णतेच्या छाया मनांत दाटलेल्या असतांना व भावनांचीं वादळें मनांत उठलीं असतांना ह्यांपैकीं बहुतेक लेखन झालेलें आहे. त्याचें प्रतिबिंब कदाचित् माझ्या लेखनातहि उमटलेलें असेल. लेखनाचे साहाय्य होतें म्हणूनच वर्तमानकालांतील दगदगींतून माझी बऱ्याच अशीं सुटका झाली. लिहीत असतांना वाचकांचा विचार माझ्या मनांत क्वचित्च येत असे. मी स्वतःशींच बोलत होतो. स्वतःच प्रश्न मांडीत होतो व स्वतःच्या समजुतीसाठीं त्यांचीं उत्तरेंहि पण मीच देत होतो. ह्या उद्योगापासून कधीं कधीं माझे मनोरंजनहि होई. आपणाला शास्त्रशुद्ध विचार करतां यावा अशी माझ्या मनाची आकांक्षा असल्याकारणानें हें गतेतिहासाचें समालोचन स्वतःला उपयुक्त होईल असें मला वाटलें.

जुलै महिन्याच्या अखेरीला कमलाची प्रकृति झपाट्यानें बिघडूं लागली आणि थोड्याच दिवसांत मोठा निर्वाणीचा प्रसंग उद्भवला. ११ ऑगस्ट रोजीं मला एकाएकीं डेहराडूनमधून काहून पोलिसांच्या पहाऱ्यांत अलाहाबादेला पाठविण्यांत आलें. दुसऱ्या दिवशीं सध्याकाळीं अलाहाबादमधील प्रयाग स्टेशनवर आम्हीं पोचलो, तेव्हां आजारी पत्नीची भेट घेण्यासाठीं तुम्हाला कांहीं काळ सोडण्यांत येत आहे असें डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटनें कळवलें. मला अटक झाल्याला त्या दिवशीं बरोबर सहा महिने होऊन गेले होते.

अकरा दिवस


“ जशि घार कट्यारी विदारिते निजकोश
तशि व्यथा मनीची विदारिते हत्कोश ”

—बायरन.

माझी मुटका तात्पुरतीच होती. एक, दोन अथवा डॉक्टरना अगदी अवश्य वाटतील तेवढेच दिवस मला बाहेर ठेवण्यांत येईल असें सांगण्यांत आले सर्वत्र अनिश्चित अशी ती विचित्र परिस्थिति होती. कांहींहि काम स्वस्थ चित्तानें हार्त घ्यावें तर तें शक्य नव्हतें. ठराविक मुदत दिली असती म्हणजे मला त्या मानाने बस्तान बम्बवतां आले असतें. आतांची परिस्थिति अशी होती कीं कोणत्याहि दिवशी कोणत्याहि क्षणीं मला परत तुरुंगांत जावें लागणार होतें.

मुटका एकाएकीं झाली असल्यामुळे नवीन परिस्थितीशीं जमवून घेण्याचें मीं कांहींच तयारी केली नव्हती. एकांतवासाच्या कोठडींतून पाऊल टाकलें तें सरळ डॉक्टर, परिचारिका व आसस्वकीय ह्यांनीं गजबजलेल्या घरांत. शांतनिकेतनहून माझी मुलगी इदिरा ही देखील घरी आली होती. कमलाच्या प्रकृतीची चवकशी करण्यासाठीं व मला भेटण्यासाठीं स्नेहीसोबता एकसारखे येत असत. राहण्याचें तऱ्हा तुरुंगांतल्यापेक्षां अगदीं निराळां होती, घरांतल्या सुखसोयी होत्या, चांगले अन्न पाणी होते; पण या सर्व गोष्टींवर कमलाच्या जिवावरच्या दुखण्याबद्दल वाटणाऱ्या चिंतेचें पटल पसरलेले असे.

कमला अगदीं निःशक्त आणि दुबळी होऊन पडली होती. पूर्वीच्या कमलेचें ही जणू काहीं छयाच आपण पाहतो आहो असें वाटे. तिचे शरीर व्याधीबरोबर क्षीणपणाने झगडत होतें. ती कदाचित् मला सोडून जाईल असा असह्य विचार माझ्या मनाला एकसारखा भेडसावू लागला. आमच्या विवाहाला अठरा-साडेअठरा वर्षे झालीं होनीं. आमचा विवाह झाला तो दिवस आणि त्यानंतरच्या काळांतिल अनेक प्रसंग मला आठवले. विवाहाच्या वेळीं मी २९ वर्षांचा होतो व कमला अवघी १५ वर्षांची मुग्ध अशा बाला होती. आमच्या दोघांच्या वयांत वरेंच अंतर होतें, परंतु आमच्या दृष्टिकोणातील अंतर त्यापेक्षांहि अधिक होते. तिच्यापेक्षा माझी किर्त तरी अधिक मानसिक वाढ झालेली होती. परंतु जगावद्दलच्या ज्ञानाचा टेंभा मी व्यात्याहारी किताहि भरवात असलो, तरी मी अद्यापि अजाणच होतो. त्या नाजुक



आणि भावनामय मुलीचें मन एकाद्या मुकुमार फुलाप्रमाणें पाकळी पाकळीनें उमलत आहे, फार स्नेहानें आणि दक्षतेनें त्याची निगा राखली पाहिजे हें माझ्या लक्षांत आलें नाहीं. आम्हीं परस्पराकडे आकर्षित होत होतो आणि आमचा जीवन-क्रमहि व्यवस्थितपणें चालला होता; परंतु दोघांच्या मनाची पार्श्वभूमि अममान असल्यामुळें मनाची गुफण बेमालुम होत नसे. त्यामुळें कधीं कधीं खटके उडत. बारीक सारीक गोष्टीवरून रसणीफुगणीहि होत. परंतु हीं पोरसोदा भाडणें फार वेळ टिकत नसत. तेव्हांच समेट घडून येई. आमचे दोघांचेहि स्वभाव तिखट होते, दोघांचीहि अतःकरणे हळवीं होती व आमच्या प्रतिप्रेसवर्धीच्या कल्पनाहि बालिश होत्या. असें असून सुद्धां आमच्यांतील स्नेह गाढ होत चालला. आमच्यांतील मानसिक असमानता नष्ट होण्याला मात्र बराच अवधी लागला. विवाह झाल्यानंतर एकवीस महिन्यांनी आमची एकुलती एक मुलगी इंदिरा हिचा जन्म झाला.

आमचा विवाह व्हावयाला आणि राजकारणाला नवी कलाटणी मिळावयाला एकच गांठ पडली. राजकारणामध्ये मी गर्क होऊन गेलों होतो. ते होमरूलचे दिवस होते. त्यानंतर लवकरच पजाबमध्ये लष्करी कायदा जारी करण्यांत आला, नंतर असहकारितेची लाट उठली, आणि अशा रीतीनें सार्वजनिक कार्याच्या धुमश्चक्रीत मी अधिकाधिक गुरफटला गेलों. या चळवळीमध्ये मी इतका गुगून गेलों होतो कीं ज्या काळात कमलेला माझ्या पूर्ण सहकार्याची आवश्यकता होती, नेमकी त्याच वेळीं तसा हेतु नसताहि माझ्याकडून तिची उपेक्षा झाली. ती एकटीच मागें पडली. माझे तिच्यावरचे प्रेम कायम होतें; नव्हे, वाढत होते. आपल्या सौजन्यानिशी ती मला साहाय्य करण्यास सदैव तयार आहे ही कल्पना मनांत आली कीं मनाला किती तरी समाधान वाटत असे. तिच्यामुळें मला सामर्थ्य प्राप्त झाले. परंतु तिच्या मनाला मात्र यातना होत असाव्यात, आपली हेळसांड होत आहे असें तिला वाटलें असावें. असल्या मामुली उपचारापेक्षां, असल्या अर्धवट उपेक्षेपेक्षां उघड उघड अवहेलना तिला जास्त पसत पडलीं असती.

आणि नंतर तिच्या आजाराला व माझ्या दीर्घकालीन शिक्षाना सुरुवात झाली. त्या मुदतींत फक्त तुरुगातच काय ती आमची भेट व्हावयाची. कायदेभगाची चळवळ सुरू झाल्यावर आघाडीच्या सैनिकाच्या बरोबरीने ती लढली आणि शिक्षा झाली तेव्हा तिला समाधान वाटलें. त्यामुळें आमचे प्रेमसंबंध अधिकच दृढ झाले. कधीं काळीं होणारी आमची भेट आम्हांला अमोलिक वाटूं लागली. भेटीची आम्हीं किती किती उत्सुकतेने वाट पाहत असू मध्यतरींचे दिवस आम्ही मोजीत बसत होतों. एकमेकाचा आम्हाला कधीं कटाळा आला नाहीं कीं सहवास कधीं शिळ्या वाटला नाहीं. कारण आमच्या अल्पकालीन भेटींतील नवनवोन्मेषी आनंद कधीं नष्ट होईल तर ना ? परस्परांचे नित्य नवे पैलू आढळाला दिसत होते. एखादा नवा पैलू आपल्या पसंतीला

येजं नये असेंहि कधी काळीं घडे. आमच्या वाढत्या वयांतील मतभेदांत देखील एक प्रकारचा मनोरम अलडपणा प्रतीत होई.

विवाहाला अठरा वर्षे झाल्यानंतर सुद्धां कमलाचें तारुण्य आणि सुकुमारपणा कायम होता. जरेची दृष्ट तिला कधी लागलीच नाही. अठरा वर्षांपूर्वी आमच्या घरांत पाऊल ठेवलेली कमला ती हीच असें वाटावें. पण माझ्यांत मात्र कल्पनातीत फरक पडला. वयाच्या मानानें पाहतां माझें शरीर निकोप आणि चपळ राहिलें असलें आणि माझ्या ठिकाणीं लोक म्हणत त्याप्रमाणें थोडीफार पोरसौदा वृत्तीहि कायम असली तरी माझ्या मुद्रेवर काळची निशाणी उमटलेली दिसत होती. मला थोडेंसे टक्कल पडलें होतें, केंसांवर रुपेरी छटा दिसूं लागली होती, चेहऱ्यावर मुरकृत्या पडल्या होत्या आणि डोळ्यांभोवतीं कृष्णवल्यांची छाया पसरली होती. गेल्या चार वर्षांतील दगदगीचा व चित्तेचा परिणाम माझ्या शरीरावर चांगलाच झाला होता. अर्लाकडच्या काळांत अनोळखी ठिकाणीं आम्हीं दोघें गेलों म्हणजे पुष्कळ वेळां लोक तिला माझी मुलगीच असे समजत, आणि नाझा गोधळ उडत असे. इंदिरा आणि ती पाठऱ्या बहिर्णांप्रमाणें दिसत असत

वैवाहिक जीवनाचीं अठरा वर्षे ! पण त्यांतील किती तरी वर्षे मी तुरुंगांत काढलीं. आणि किती तरी वर्षे कमलानें रुग्णालयांत काढलीं ' याहि खेपेला मी तुरुंगांत खितपत पडलो होतो, आणि कमला अथरुणावर खिळून होती एक दोन दिवसच काय ती मला मोकळीक मिळणार. प्रकृतीची ती योग्य काळजी घेत नाही म्हणून मला तिचा थोडामा रागहि आला परंतु तिला तरी कसा दोष द्यावा ? शरीराचा दुबळेपणा आणि निष्क्रियता याच्यामुळे स्वातंत्र्याच्या लढ्यात आपणाला योग्य तो भाग घेतां येत नाही म्हणून तिच्या कर्तव्यपरायण मनाची तडफड चालली होती. परंतु शरीर कमकुवत झाल्यामुळे तिला धड कामहि करता येईना, धड औषधोप-चागाकडेहि मन वळेना अशा अवस्थेंत अन्तरगांतील आकांक्षांच्या धर्गानें तिचें शरीर कोळरून जाऊ लागले.

तिच्या साहाय्याचा मी अपेक्षा करीत असतांना मला एकट्याला सोडून तिला जाववेल तरी कसें ' परस्परान्या अतःकरणाची साक्ष आतां कोठें आम्हांला पटू लागली होती आणि आमच्या खऱ्या सहजीवनाला नुकती कुठें सुरुवात होत होती. आम्हीं एकमेकांवर पूर्णपणें विसवून राहिलो होतो, बरोबरीनें किती तरी काम करण्याची उमेद आम्हीं मनात बाळगली होती.

अगा तऱ्हेचे विचारचक्र माझ्या मनांत भ्रमन होतें. आणि तासामागून ताम, दिवमामागून दिवस जात असता मी तिच्या उशाशीं बसून राहिलो होतो.

माझें सहकारी आणि भिन्न मला भेटावयास येत. मला माहित नसलेल्या अनेक गोष्टी मला त्यांच्या तोंडून चळल्या. चालू राजकीय प्रश्नावर त्यांनीं वाटाघाट केली आणि मला शंका विचारल्या. त्यांचीं उत्तरें देणें

बरेच कठिण होतें. कमलाच्या दुखण्याचा विचार मनांतून जात नसे. शिवाय तुरुंगांत इतके दिवस एकांतवासांत घालवल्यानंतर दैनंदिन प्रश्नांची घडाघड उत्तर देणेहि शक्य नव्हतें. तुरुंगांत मिळणाऱ्या तुटपुंज्या माहितीच्या आधारावर परिस्थितीविषयी नक्की मत बनवणें शक्य होत नाहीं हें मी इतक्या दिवसांच्या अनुभवानें शिकलों होतो. योग्य ती विचारप्रक्रिया घडून येण्यासाठी साक्षात संबध असले पाहिजेत, एरवीं आपलीं मते वस्तुस्थितीशीं विसगत व निवळ शास्त्रीय स्वरूपाचीं अशीं बनतात. सर्व प्रश्नांचा ऊहापोह वर्किंग कमिटीच्या सभासदांशीं व गांधीजींच्या बरोबर न करतांच काँग्रेसच्या धोरणासबधी कोणतेहि ठाम मत देणें अन्यायाचें झालें असतें. झालेल्या अनेक गोष्टींवरील टीका माझ्या मनांत सळसळत होती पण कोणतीहि विधायक सूचना करण्याइतकी मात्र माझी तयारी झालेली नव्हती. तुरुंगांतून ह्या सुमाराला बाहेर यावें लागेल अशी कल्पनाच नसल्यामुळे मी त्या दृष्टीनें विचारच केलेला नव्हता.

पानीचा भेट घेतां यावी म्हणून मला मुक्त करण्यांत सरकारनें जें औदार्य दाखविलें होतें तें लक्षांत घेतां मला मिळालेल्या सधीचा मी राजकारणासाठीं विनियोग करावा हें मुद्दा मला योग्य वाटेना. मी अशा प्रकारचा कोणताहि निर्बंध स्वतःवर घालून घेतला नव्हता, अथवा सरकारला आश्वासनहि दिलें नव्हतें. परंतु सरकारच्या चांगुलपणामुळेच मी बाहेर राहिलों आहे ही कल्पना मनांत सतत जागृत असल्यामुळे राजकारणापासून माझे मन माघारें वळत असे.

खोट्या वदतांचा इन्कार करण्यासाठीं मी काय जाहीर पत्रकें काढलीं असतील तेवढींच. इतर जाहीर पत्रके प्रसिद्ध करण्याचें मी टाळलें. खाजगी चर्चेत देखील कोणत्याहि निश्चित धोरणाचा पुरस्कार करण्याची सावधगिरी मी बाळगली होती. गत गोष्टींवर मात्र मी खुल्या दिलाने टीका करित असें. काँग्रेस-समाजवादी पक्ष नुकताच अस्तित्वांत आला होता व माझे कांहीं जिवलग मित्र त्या पक्षाशीं संबंध झाले होते. मला जी हकीगत समजली तेवढ्यावरून मला त्या पक्षाचें धोरण पसंत वाटलें. पण त्या पक्षांतील सभासदांचा जमाव समिश्र आणि विलक्षण स्वरूपाचा भासला. मी मोकळ्या असतो तरीहि मी त्या पक्षाला एकदम जाऊन मिळालों नसतो. स्थानिक राजकारणांतहि माझा बराचसा वेळ गेला. स्थानिक काँग्रेस समित्यांच्या निवडणुकीसाठीं इतर ठिकाणच्याप्रमाणेंच अलाहाबादतहि जोराची मोहीम सुरू होती. जे झगडे चालले होते त्यांना तात्त्विक असें मुळीच महत्त्व नव्हतें; त्यांत केवळ व्यक्तींचा प्रश्न होता. कांहीं व्यक्तिविषयक झगडे मिटवण्यासाठीं मला पाचारणहि करण्यांत आलें.

या भानगडींत शिरण्याची माझी इच्छा नव्हती आणि मला फुरसदहि नव्हती. तथापि कांहीं गोष्टी माझ्या कानावर आल्याच, आणि त्या ऐकून मला थोडें वाईट वाटलें. स्थानिक काँग्रेस निवडणुकींच्या बाबतींत लोकांनीं इतक्या वर्दळीवर यावें

ह्याचें मला आश्चर्य वाटलें. लढा चालू असतां खाजगी अडचणींची सत्रब सांगून ज्यांनीं काढता पाय घेतला होता तेच या बाचाबार्चीत प्रामुख्याने चमकतांना दिसले. कायदेभंग सपल्याबरोबर ते बिळांतून बाहेर पडले आणि त्यांनीं परस्परांविरुद्ध कडाक्याचा व कधी कधी असभ्य अशा मतप्रचाराचा धडाका सुरू केला. दुसऱ्या पक्षाची नाचककी करण्याच्या आवेशांत शिशुचाराचे साधेसुधे नियमहि कचऱ्याच्या टोपलींत गेले ! स्थानिक निवडणुकीच्या प्रसर्गां कमलाच्या नांवाचा व तिच्या आजाराचा देखील दुरुपयोग लोकांनीं करावा याचे दुःख मला विशेषकरून झालें.

ज्या व्यापक प्रश्नाची भवति न भवति झाली त्यापैकीं एक असा होला कीं काँग्रेसनें मध्यवर्ति कायदेमंडळाच्या आगामी निवडणुकी लढवण्याची नाहीं ? निवडणुकी लढवणें म्हणजे सनदशीर व नेमस्त राजकारणाकडे वळण्याप्रमाणें आहे असे तरुणांचें मत असल्यामुळे त्यांनीं या धोरणाला विरोध दर्शविला. पण दुसरा परिणामकारक मार्ग त्यांना गन्वतां येईना. उच्च तत्त्वांच्या भूमिकेवरून निवडणुकींना विरोध करणारांचा दुसऱ्या एकाद्या काँग्रेसेतर पक्षानें निवडणुकी लढवण्या तर त्याला मात्र आक्षेप नव्हता. म्हणजे सर्व क्षेत्र जातीय सस्थांना मोकळें सोडावें असा त्यांचा इरादा होता की काय अशी शका उदभवत असे

स्थानिक बाचाबाची आणि भराभर पसरत चाललेलें नवें राजकारण यांमुळें माझा जीव अगदीं उत्रून गेला. मला आपला सूर त्यांत मिळवतां येईना. आमच्या अलाहाबाद शहरांतच मला परक्याप्रमाणें वाटू लागलें. अशा गोष्टींत मन घालण्याचा प्रसंग स्वतःचर आला म्हणजे माझ्यासारख्याला कसें वागावें लागेल ह्या विवचनेंत मी पडलो होतो.

कमलाच्या प्रकृतीची हकीगत मी गांधीजींना पत्रद्वारें कळवली व मी लवकर पुन्हां तरुणाकडे परतणार, मग मोक्या सांपडणें कठीण म्हणून माझीं मतेहि मी त्यांना थोडक्यांत निवेदन केलीं. अलीकडचे कांहीं प्रसंग माझ्या जिब्हारी लागून माझें मन खिन्न झालें होतें. माझी मनःस्थिति पत्रांत सुद्धां थोड्याशा प्रमाणांत उतरली असावी. असें करावे, तसें करू नये असल्या प्रकारच्या सूचना करण्याच्या फदांत मी पडलों नव्हतो. प्रसंगविशेषीं मला काय वाटलें तेवढेंच मी विशद केलें होतें. भावना दडपून टाकण्याचा प्रयत्न मात्र मी त्या पत्रामध्यें मुळींच केला नव्हता असें म्हटलें तरी चालेल. तें पत्र वाचून गांधीजींना फार दुःख झालें असें मला मागाहून समजले.

दिवसामागून दिवस जात होते. सरकारकडून बोलावणें येईल, निदान कांहीं तरी खबर मिळेल म्हणून मी वाट पाहत राहिलो होतो. उद्यां अथवा परबां नव्या सूचना देण्यांत येतील असें मला वरचेवर कळवण्यात येई. दरम्यान डॉक्टरांनीं कमलाच्या प्रकृतीचें मान दररोज सरकारला कळवीत जावें असें सांगण्यांत आलें. मी आल्यापामून कमलाच्या प्रकृतींत थोडीशी सुधारणा दिसून येत होती.

सर्वसामान्य लोकांची व सरकारच्या विश्वासातील समजल्या जाणाऱ्या

लोकांची देखील समजूत अशी कीं मला एरवीं सोडलेंच असतें, पण दोन महत्त्वाच्या गोष्टी पुढें दिसत असल्यामुळे तें शक्य झालें नाहीं. ऑक्टोबरमध्ये मुंबई येथें काँग्रेसचें अधिवेशन भरावयाचें होते व नोव्हेंबरांत मध्यवर्ति कायदेमंडळाच्या निवडणुकी व्हावयाच्या होत्या. मी तुरुगावाहेर राहिलों तर उपरोक्त प्रसर्गी मी कांहीं तरी गडबड उडवीन, तेव्हां आणखी तीन एक महिने मला तुरुगांत ठेवून मग गाडण्यांत येईल अशी कल्पना होती. तुरुगांत परत पाठवणार नाहींत असाहि संभव होता व दिवसगतीप्रमाणें तोच अधिक खरा वाटूं लागला आणि नित्य व्यवसाय निर्वंधपणे सुरू करवयाचे असं मीं ठरवलें.

माझी सुटका होऊन अकरा दिवस झाले होते २३ ऑगस्ट रोजीं पोलिसची मोटर दाराशां आली व तुमची मुदत संपली असल्याकारणानें तुम्ही मजबरोबर नैर्ना-तुरुगाकडे चलावे असं पोलिस अधिकाऱ्यानें मला सांगितलें. मडळींचा मीं निरोप घेतला. आतां मोटरींत बसणार इतक्यात आई आजारी असतांहि धांवत माझ्यापार्शी आली व तिनें मला घट्ट पोटाशां धरले. त्यावेळचा तिचा तो चेहरा किती तरी वेळ माझ्या डोळ्यांपुढून हालला नाहीं.

पुन्हां तुरुंगांत

छाया निरडकुशगतिः स्वयमातपस्तु छायान्वितः शतश प्व निजप्रसङ्गम् ।
दुखं सुखेन पृथगेवमनन्तदुःखपीडानुवेधविधुरा तु सुखस्यवृत्तिः ॥

—राजतरंगिणी, ८-१९१३.

मी पुन्हा नैनी-तुरुंगांत येऊन दाखल झालो आणि वाटलें कीं जणूं कांहीं नव्या शिक्षेलाच सुरुवात होते आहे. आंतून बाहेर, वाहेरून आंत, टेनिसच्या चेंडूप्रमाणें माझी अवस्था झाली होती. ह्या फेकाफेकांमुळे माझे सर्व मन हादरून गेले. हे सारखे होणारे फेरवदल अगवळणी पाडणे सोपें नव्हते. नैना येथें मला पूर्वी ठेवले होते त्याच खोलीत ठेवतील अशा माझी अपेक्षा होती. त्या जागेचा वऱ्याच दिवसांच्या वास्तव्यामुळे मला परिचय झाला होता. रणजित पटित यांनीं लावलेली कांहीं फुलझाडे तेथे होती आणि कोठडीला लागून एक व्हरांडाहि होता. पण ह्या सहा नवऱ्या बराकीत चौकशावांचून ठेवलेले एक स्थानबद्ध गृहस्थ होते. त्याचा व माझा सहवास घडावा हें सरकारला अनिष्ट वाटत असल्यामुळे मला दुसरीकडे ठेवण्यात आले. ता जागा अधिक कोदट होती. फुलाची पाकळी कीं हिरवा दंठ यापैकीं तेथें कांहींहि नजरेंस पडले असेल तर शपथ.

पण अहोरात्र मी जेथे वास्तव्य करीत होतो त्या जागेचा मला खरोखरी मातव्बरीच वाटली नाहीं; कारण माझे चित्त होतें दुसरीकडे. कमलाची प्रकृति थोडीफार सुधारली होती, ती माझ्या फेरअटकेची बातमी ऐकल्यानंतर पुन्हा पूर्वपदावर येणार अशी धास्ती माझ्या मनाला लागून राहिली होती आणि वाटलें तसेच झालें. डॉक्टरचा रोजचा अहवाल मला तुरुंगात कळवावा अशी व्यवस्था कांहीं दिवस ठेवण्यात आली होती. पण बातमी तुरुंगात पोंचेपर्यंत तिला त्रिस्थळी यात्रा करावी लागत असे डॉक्टरने ती पोलिसखात्याकडे कळवावयाची व तेथून ती तुरुगावरील अधिकाऱ्याकडे यावयाची. डॉक्टरनें परस्पर तुरुंगात बातमी कळवणे इष्ट समजलें जात नसे. दोन आठवडे बातमी कशीबशी मिळत गेली आणि नंतर कमलाची प्रकृति उत्तरोत्तर अधिकच बिघडत जात असतांहि बातमी मुळींच कळवण्यांत येईना.

कानावर पडणारी अनिष्ट बातमी आणि तिच्यासाठीं करावी लागणारी मार्गप्रतीक्षा यांच्यामुळे दिवस सपता संपत नसे. आणि दिवसापेक्षांहि रात्री कटाळवाण्या होत. कालाचा प्रवाह जणूं कांहीं थिजून गेला होता; आणि कालाचा ओघ

यदाकदाचित् वाहत असलाच तरी तो मोठ्या माराकुटीने वाहत असला पाहिजे. एकेक तास म्हणजे मानगुटीवर ठेवलेल्या ओझ्यासारखा, फार भयंकर वाटत असे. वेळ इतका कटाळवाणा झालेला मला कधीच आठवत नाही. मुंबईचे काँग्रेस-अधिवेशन झाल्यावर म्हणजे सुमारे दोन महिन्यांनी माझी सुटका होईल अशी माझी कल्पना होती. पण ते दोन महिनेच मला युगाप्रमाणे भासत होते.

तुरुंगांत पुन्हा पाऊल ठेवल्यानंतर बरोबर एका महिन्याने एका पोलिस ऑफिसरने मला जरा वेळ पत्नीच्या भेटीसाठी नेले व आठवड्यांतून दोनदां भेटीची परवानगी देण्यांत येईल असे मला सांगण्यांत आले. वेळही नक्की ठरली व चौथ्या दिवशी मी वाट पाहत बसलो. पण मला न्यावयाला कोणाच आले नाही. पांचवा, सहावा, सातवा दिवसही सुनाच गेला आणि वाट पाहतां पाहतां मी अगदी कंटाळून गेलो. तिची प्रकृति पुन्हां चिंताजनक झाल्याचे वृत्त मला समजले. आणि मला वाटले, आठवड्यांतून दोनदां भेटीसाठी नेण्यांत येईल असे मला सांगवें ही काय राक्षसी थटा !

होतां होतां सप्टेंबर महिना सपला. हे सप्टेंबरचे तीस दिवस म्हणजे माझ्या अनुभवांतले वाईटातले वाईट दिवस होत. अनेक मध्यस्थामार्फत मला सूचना करण्यांत आल्या की शिक्षेच्या उरलेल्या दिवसांत राजकारणापासून अलिप्त राहून असे नुसते शब्दाने मी कळवले तरी कमलेच्या शुश्रूषेसाठी माझी सुटका करण्यांत येईल. त्या वेळीं माझ्या डोक्यात राजकारणाच्या विचारांना फारच थोडा अवकाश होता. आणि अकरा दिवसांत बाहेर चाललेल्या राजकारणाचा चिखल पाहून तर मला त्याची शिसारीच बसली होती. पण हमी बावयाची आणि माझ्या प्रतिज्ञेशी, सहकान्यांशी व खुद्द स्वतःशीच बेइमान व्हावयाचे ! कांहींही झाले तरी ती अट मान्य करणे अशक्य होते. ही अट कबूल केली असती तर मी ज्या गोष्टी पवित्र मानल्या त्याच्या, आणि माझ्या तात्त्विक जीवनाच्या मुळावरच कुन्हाड घातल्याप्रमाणे झाले असते. कमलाची प्रकृति दिवसेंदिवस क्षीण होत चालली आहे, मी तिच्याजवळ राहिलो तर कदाचित् मृत्यूच्या पाशांतून ती सुटेल असेही मला सांगण्यांत आले. तिच्या जीवनापेक्षांही माझ्या अहकाराची आणि प्रतिष्ठेची मातब्बरी मला अधिक वाटावी काय ! असा प्रश्न कोणी विचारता तर माझ्या मनाला दुःसह पेच पडला असता. पण तसा प्रश्न उपस्थित झाला नाही. मी अट मान्य केली तर खुद्द कमलेलाच तें पसत पडणार नाही हें मला ठाऊक होते. मी अट वगैरे मान्य केली असती तर मात्र तिच्या मनाला धक्का बसला असता.

ऑक्टोबरच्या सुरुवातीला मला पुन्हां भेटण्यासाठी नेण्यांत आले. तापाने फणफणून ती सुंद होऊन पडली होती. मी तिच्याजवळ बसून राहावे, अशाकरितां तिचे मन तळमळत होते, पण मी जावयास निघालो तेव्हां मोठ्या धैर्याने स्मित करून तिने मला जरा बांकण्यासाठी खुणावले. मी वांकल्यावर ती हळूच म्हणाली,

“सरकारला आश्रासन देण्याविषयी बोलणी चालतात ती खरी का? तसें कांहीं एक करू नका !”

अकरा दिवसांची सवड मला मिळाली; तेवढ्या अवधीत आम्ही असे ठरवले होते की कमलेला जरा हुषारी वाटू लागतांच दुसऱ्या चांगल्या स्थळीं हालवायचे. तिला केव्हां बरें वाटेल म्हणून आम्ही वाट पाहत बसलो होतो. पण बरें वाटण्याचें बाजूला राहून तिची प्रकृति खालावतच चालली. सहा आठवड्यांनंतर तर ती फारच क्षीण झाली. इतःपर फुकट वाट पाहत न बसता आहे अशा धांज अवस्थेत देखील तिला हिमालयांत भोवाली येथें न्यावें असे ठरले.

भोवालीला ती उद्यां जाणार म्हटल्यावर आज मला तिच्या भेटीसाठीं नेण्यांत आले. निरोप देतांना मला वाटले, कमला पुन्हां केव्हां बरें दृष्टीस पडेल? दृष्टीस पडेल तरी का? कीं ही शेवटचीच भेट? पण त्या दिवशीं तिची चित्तवृत्ति प्रसन्न होती हे पाहून वरचे दिवसांत झाला नव्हता इतका आनंद मला झाला.

पाऊण महिन्यांनंतर नैनीहून मला आलमोऱ्याच्या जिल्हानुरुगांत नेण्यांत आलें. भोवाली वाटेवरच होती. तेथें आम्ही कांहीं तास थांबलो. कमलेची प्रकृति बरीच सुधारलेली दिसली व त्यामुळें मलाहि फार आनंद आला. तिचा निरोप घेऊन मी आलमोऱ्यास जाण्याकरतां निघालों तेव्हां माझे मन आनदाने हलकें फूल झालें होते. वास्तविक कमलेची भेट होण्यापूर्वीच पर्वतांच्या पंक्ती पाहून माझे मन उमललें होतें.

पर्वतराजीचें सान्निध्य पुन्हां लाभलें म्हणून मी आनंदांत होतो. आणि त्या वळणावळणाच्या रस्त्यावरून जेव्हां आमची मोटर भरधांव निघाली तेव्हां थड गार प्रभातवायु आणि दृष्टीसमोर उलगडून चाललेली निसर्गशोभा यांच्यामुळें मन डोळू लागलें. आम्ही वरवर चाललों होतो तर दऱ्या खोलखोल बुडत होत्या. गिरिशिखरें मेघांच्या गर्दीत लुप्त होत होती, तर वनस्पतींच्या निरनिराळ्या जाती दृष्टीस पडतां पडतां शेवटीं भूर्जाचीं आणि देवदारूचीं अरण्ये दिसू लागलीं. वळण घेतलें कीं दऱ्या, टेकड्या व खालच्या घळींत फेंसाळणारा झरा यांचें नित्य नवें चित्र नजरेपुढें उभें राही. त्या शोभेकडे कितीहि वेळ पाहत राहिलों तरी 'डोळ्यांचें पारणें फिटेना. एकाद्या अधाशासारखा मी बघत बसलों होतो, आणि आपल्या स्मृतिमजुपेंत तें सौंदर्य सांठवीत होतो; हेतु हा कीं दृष्टीसमोरून तें नष्ट झालें कीं मनांतल्या मनांत तें चित्र पुन्हां निर्माण करतां यावें.

टेकड्यांच्या उतरणीवर झोपड्यांचीं जणूं कांहीं मोहोळें लागलीं होती आणि त्यांच्या समोवार जिवापाड श्रम करून, मिळालेल्या जागेवर ताली बांधून तयार केलेंले कुणगे दिसत होते. लांबून तीं शेतें गच्छ्यांप्रमाणें दिसत, किंवा असें वाटे कीं तळवटीपासून डोंगरमाथ्यापर्यंत गेलेल्या ह्या अवाढव्य पायऱ्याच आहेत. तुटपुंज्या

लोकवस्तीला निसर्गाने पांच पन्नास खंडी अन्न द्यावे म्हणून किती अचाट श्रम येथे खर्ची पडले असतील ! कसेबसे पोट भागावे म्हणून लोक कम मुंग्यांप्रमाणे खपत होते. नांगरलेल्या तालीमुळे त्या टेकड्या माणसाळल्यासारख्या दिसत होत्या. उजाड अथवा जगलमय डोंगरापेक्षा त्या किती तरी निराळ्या भासत.

दिवसा हे दृश्य फार रमणीय दिसे. सूर्य वर येत चालला की त्या डोंगरांत जणू कांहीं चैतन्य भरे, आणि त्यांच्या ठिकाणचा परकेपणा जाऊन ते अधिकाधिक स्नेहमय व सौम्यदर्शन होत. पण दिवस बुडाला म्हणजे मात्र त्यांचे स्वरूप पार पालटून जाई ! तिमिरपटलाची बुंधी जगतावर पसरली, स्वसरक्षणासाठी जीवनसृष्टि निवान्याच्या जागी जाऊन दडली आणि क्रूर श्वापदांचा सचार सुरू झाला की तेच पर्वत स्नेहशून्य आणि भयाण दिसू लागत. चंद्राच्या अथवा तारकांच्या मद प्रकाशांत ह्या पर्वतांचे दृश्य गूढ, भयानक आणि सामर्थ्योद्भि असे दिसावयाचे. तथापि असे वाटे की पिशाच योनीप्रमाणेच ते अशरीरी असावेत. खोऱ्यांतून वाहणाऱ्या वाऱ्याचे कण्ठणे ऐकू येई. रात्रीच्या प्रदूरी असले रौद्र आणि निःस्नेह स्वरूप पाहिले की एकाकी प्रवाशाच्या अगावर भीतीने कांटाच उभा राहतो, आणि वारासुद्धा आपणाला वेडावीत दरडावीत आहे असे वाटू लागते. कधी कधी वाऱ्याचा किंवा दुसरा कसलाहि आवाज जरासुद्धा होत नाही, आणि त्यामुळे अशी सांद्र निःशब्दता पसरते की जीव दडपूनच जावा. तारांच्याच्या तारा काय गुणगुणत असतील, तेवढ्याच. तारे अधिक तेजस्वी आणि अधिक निकट आल्याप्रमाणे दिसतात, पर्वतराज आपल्याकडे कठोर नजरेने पाहत असतात आणि एकाद्या प्रचंड गूढाच्या जबड्याशी आपण उभे आहोत असे वाटून अगाचा थरकांप होतो. खालच्या मैदानावर रात्र इतकी कधीच शांत नसते. तेथे गुराढोरांच्या हंबरण्याने आणि रातकिड्यांच्या किरकिरीने रात्री देखील शांततेचा भंग होत असतो.

पण आम्ही आलमोच्याला चाललो होतो तेव्हां रात्र व्हावयाला फार अवकाश होता. मुक्कामाला पोचण्याच्या सुमारास आम्ही एक वळण घेतले. इतक्यांत ढग फांकले जाऊन जे एक नवंच दृश्य मला दिसले, त्यासरशी आश्चर्य व आनंद यांनी मी थक्क होऊन गेलो. घनदाट अरण्याने आच्छादलेल्या पर्वतांच्या पलीकडे, लांब अंतरावर हिमालयाची वफाच्छादित शिखरे लखलखत होती. मला वाटले की युगानुयुगांच्या ज्ञानाने गभीर आणि अगम्य अशी भासणारी ती गिरिशिखरे खालच्या मुलुखावर पहारा करण्यासाठीच जणू कांहीं उभी राहिली आहेत. त्यांच्या दर्शनाबरोबर माझा मनस्ताप निवाला आणि खालच्या प्रदेशांत आणि शहरांत चाललेले क्षुद्र कलह आणि कारस्थाने, अभिलाषा आणि असत्ये ही ह्या नगाधिराजाच्या गौरवाच्या मानाने निःसार आणि नगण्य आहेत असा विचार मनांत आला.

आलमोच्याचा छोटेखानी तुरुग एका डोंगराच्या कंगोऱ्यावर बसलेला होता. मला राहण्यासाठी एक भली प्रशस्त बराक देण्यांत आली. ती बराक म्हणजे एकावन्न

फूट लांब व सतरा फूट रुंद असा एक प्रचंड गाळच होता. जमीन उकीरपाकीर आणि छप्पर वाळवीने किडलेले होते. वरून एकसारखा बुन्हा पडत असे. बराकीला पधरा खिडक्या आणि एक दरवाजा होता. खरें म्हणजे खिडक्या व दारं असे त्यांना म्हणतांच यावयाचें नाहीं; गज घातलेलीं तीं सोळा भगदाडें होतीं असें म्हटलें पाहिजे. तेव्हां ताज्या हवेची तर तेथें वाणच नव्हती. थडी पडूं लागल्यावर कांहीं भगदाडें तरटें लावून बंद करावी लागलीं. ह्या प्रचंड दालनांत एकाद्या एकछत्री राजा-प्रमाणें मी राहत होतीं. पण मी अगदींच एकटा होतीं असे मात्र म्हणतां येणार नाहीं. कारण त्या चंद्रमोळी छपरांत कर्मांत कमी चाळीस पत्रास निमण्यानीं तरी कोठे केलेले होते. कधीं कधीं एकादा प्रवासी मेघ मला भेटावयास आला कीं खिडक्यांवाटे त्याचे अनेक बाहू आंत घुसत आणि मग ती सर्व खोली ओलसर धुक्यानें भरून जाई.

दुपारीं साडेचार वाजतां माझें जेवण झालें कीं पांचच्या सुमारास मला बराकींत बंद करण्यांत येत असे, आणि सकाळीं सात वाजतां दरवाजा खोलला जाई. दिवसा मी बराकींत अथवा शेजारच्या अगणात उन्ह खात वसावयाचा. भोंवतालच्या तटावरून एक दोन मैल अंतरावरच्या डोंगराचे शिखर दिसत असे; तोक्यावर डगांच्या वुट्यांचा निळ्या नभाचा विस्तीर्ण चांदवा ताणलेला दृष्टीस पडे. हे डग विलक्षण रूपे धारण करीत आणि त्यांच्याकडे पाहत बसण्याचा मला कधींहि कंटाळ येत नसे. हरत-हेच्या थापदांचें स्वरूप डगाना प्राप्त होत आहे अर्गा माझ्या मनांत कल्पना येई आणि कधीं कधीं सारेजण एकत्र गोळा झाले कीं डगाचा अफाट समुद्रच पसरला आहे असे वाटे अथवा ते पुळणीप्रमाणे दिसत आणि देवदाराच्या झाडातून वारा घोघावू लागला कीं दूर अंतरावरच्या वेळेवर भरतीच्या थापेचा आवाज व्हावा त्याप्रमाणें भास होई. कधीं कधीं एकादा मेघ आमच्यावर मोहरा करून येई. येतांना तो चांगला भरदार आणि आर्दीव दिसावयाचा, पण जवळ आला कीं पिंजलेल्या कापसासारखा फुलून त्याचें धुकें होई आणि सरतेशेवटीं मी त्यांत लुप्त होऊन जात असें.

बिळ्वमारच्या अरुंद खोलीपेक्षां हा प्रगल्भ गाळच मला अधिक पसंत होता. लहानशा खोलीहून अशा ठिकाणीं एकटेपणा जरा अधिक जाणवतो हें खरें; पण बाहेर पाऊप पडला असला तरी मला ह्या बराकींत हिंडतां फिरतां येई. हिंवाळ्य सुरू झाल्यावर मात्र त्या जागेचा रक्षपणा विशेष प्रकारें लक्षांत येऊ लागला. आणि शून्याशाच्या आसपास उष्णतामान येऊन पोचल्यावर मोकळ्या हवेविषयीं वाटणारें प्रेमहि जरासें ओसरलें. वर्षारिंभी बरेंचसें बर्फ पडलेलें पाहून मला फार आनंद वाटला. तुरुगांतील भकास वातावरणदेखील बर्फामुळें धवलरम्य दिसू लागलें. तुरुगाच्या तटावलीकडे पांढरेंफेक हिमवस्त्र पांथरून उभ्या राहिलेल्या देवदारांची शोभा तर काय वर्णावी ?

कमलेच्या प्रकृतींत सारखे चढउतार चालले होते. त्यामुळे मन अस्वस्थ होत असे. अनिष्ट बातमी समजली की थोडा वेळ जीव खालवर होई. पण डोंगरी वाऱ्याचा हात अगावरून फिरला म्हणजे मनांतोल काहूर निवत असे, आणि चित्ताचें सांत्वन होई. तेथील हवेमुळे मला फिरून पूर्वीप्रमाणें गाढ झोप लागू लागली. झोप पापण्यांवर घुटमळू लागली की मला वाटे की झोप म्हणजे किती अजब आणि किती गूढ चीज आहे. झोपेंतून मनुष्य जागा होतोच कशाळा ? समजा की मी कधीच जागा झालो नाही तर ?

पण तुरुंगांतून मुट्याची मात्र माझी जबरदस्त इच्छा होती. मुंबईचें काँग्रेस-अधिवेशन सपले, नोव्हेंबर उलटला, मध्यवर्ति कायदेमंडळाच्या निवडणुकीची धांदलही शांत झाली. आपण अता लवकरच मुटणार अशी अर्धवट आशा मनाला वाटत होती.

पण इतक्यांत खान अबदुल गफार खान यांच्या शिक्षेची व सुभाषबाबू हिंदुस्थानांत थोडे दिवस आले असतां त्यांच्यावर लादण्यांत आलेल्या विलक्षण अटींची बातमी कानी पडली. त्या अटींमध्ये समजूतदारपणा अथवा माणुसकी मुळी नव्हतीच. पण असख्य लोकांना प्रिय व मान्य असणाऱ्या सुभाषचंद्रावर, ते मृत्युशय्येवर पडलेल्या आपल्या पिण्याची भेट घेण्यासाठीं लगवगीनें आले असतां त्या लादण्यांत आल्या हें विशेष. सुभाषबाबू तातडीनें आले खरे, पण त्यांना जरा उशीरच झाला. कारण मृत्यूनें आपले कार्य आधीच वजावले होते. सुभाषबाबूविषयीं सरकारी वृत्ति जर ह्या प्रकारची, तर मग मी अगोदर सुट्टेन असा सभवच नव्हता. नंतर सरकारनें केलेल्या खुलाशावरून तर कसलीच शका उरली नाही.

एक महिन्यानंतर आलमोऱ्याहून मला कमलच्या भेटीसाठीं भोवालीस नेण्यांत आलें. तेव्हांपासून साधारणतः दर तिसऱ्या आठवड्याला मी तिचा भेट घेत असतो. भारतमन्त्री सर सॅम्युअल होअर यांनीं वारंवार ठासून सांगितले आहे की मला आठवड्यांतून एकदां अथवा दोनदां तिची भेट मिळते. महिन्यांतून एक दोन वेळां असें म्हणणें अधिक रास्त झालें असतें; कारण आलमोऱ्याच्या गेल्या साडेतीन महिन्यांच्या वास्तव्यांत मी फक्त पांच वेळां कमलच्या भेटीला गेलो. मी हें तक्रार म्हणून सांगत नाही. कारण या बाबतींत सरकारनें माझ्या बाबतींत सौजन्य दाखवले असून मला अपूर्व अशा सवलती त्यांच्याकडून मिळाल्या आहेत आणि त्याबद्दल मी सरकारचा ऋणी राहीन. कारण थोडा वेळ भेटी होतात त्यामुद्धां मला फार मोलाच्या वाटतात; कमलला देखील त्या मोलाच्या वाटत असाव्यात. भेटीच्या दिवशीं डॉक्टर आपली सत्ता जरा आवरती घेत आणि मला कमलशीं बोलण्यासवरण्याला बराच वेळ मिळत असे. या काळांत आमचीं अन्तःकरणें अधिकाधिक स्नेहबद्ध होत गेलीं. तिचा निरोप घेतांना अन्तःकरण चिमळ्याने ओहून बाहेर काढावें त्याप्रमाणें मला दःख होई. आम्ही एकमेकांपासून दूर जावें म्हणूनच जशा काहीं आमच्या

भेटी होत होत्या. कधी कधी मन विव्हल करून सोऱ्णारी अशी कल्पना मनांत येई की आमचा निरोप शेवटचाच ठरावा असाहि दिवस केव्हां तरी उगवणार असेल.

औषधोपचारासाठी आई मुंबईला गेली होती. तिची प्रकृति सुधरत होती. पण जानेवारीत एके दिवशी सकाळीं तार आली तो त्यांत अगदींच अनपेक्षित असा मजकूर वाचून मनाला धक्का बसला. तिला अर्धागवायूचा झटका आल्याचे समजले. तिला भेटतां यावे म्हणून मुंबईच्या तुरुगांत माझी ग्वानगी होईल असे वाटत होते; पण तिच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे ती गोष्ट तितक्यावरच थांबली.

जानेवारी महिना सपून फेब्रुवारीला नुकताच प्रारंभ झाला आहे आणि वातावरणांत वसंताचा पदरव ऐकू येत आहे. दुलदुल वर्गरे पक्षी दिम् लागले असून त्यांचे सगीत कानावर पडत आहे. इतकाले कोम जमिर्नाच्या कवचा फोडून वर डोकावत असून या विचित्र सृष्टीकडे विस्मयाने पाहत आहेत. टेकड्यांच्या उतरणीवर न्होडोडेडूनचे रक्तासारखे लाल गुच्छ बहरले आहेत आणि पीच व प्लमच्या झाडावर नुक्ता कोठे मोहर डोकावू लागला आहे. सरांतून ओघवून जाणाऱ्या मण्याप्रमाणे चाललेले दिवस मोजीत व कमलच्या पुढील भेटीचा विचार करीत मो बसलो आहे. आशाभंग, यातना आणि वियोग यांच्या शिशिर ऋतूततर जीवनाच्या प्रफुल्ल वसताला प्रारंभ होतो असे म्हणतात ते कितपत खरे असेल? असा विचार माझ्या मनांत येत आहे. दुःखावांचून आनंदाला रुचि चढत नसावी. विचारांतील गाळ नाहीसा होण्यासाठी हालअपेष्टांची आवश्यकता असेलहि. पण त्या देखील पराकोटीला पोचल्या म्हणजे माणसाची बुद्धि मद होते नव्हे का? तुरुगवामामुळे अन्तर्निरीक्षणार्था सवय लागते माझी अनेक वर्षे तुरुगांत गेली असल्याकारणाने अधिकधिक अन्तर्मुख होणे मला भागच पडलें. मी जात्या अन्तर्मुख नव्हतो, पण दाट कॉफी अथवा अफू यांच्याप्रमाणे तुरुगवासामुळेसुद्धा मनुष्य अन्तर्मुख बनत असतो. कधी कधी गमत म्हणून, अन्तर्मुखता व बहिर्मुखता यांच्या मापनासाठी प्रो. मॅक्डूगल यांनी योजलेल्या घनार्था आकृति काढून माझ्या मनांतल्या घडामोडींचें प्रमाण काय पडतें तें मी पाहत बसतो. माझ्या मनांत फार झपाट्याने घडामोडी होत असतात असे मला त्या प्रयोगावरून आढळून आले आहे.

अलीकडचे कांहीं प्रसंग

‘जातां ज्यामा रजनि उदया ये उषा व्योमराणी
आयुष्याचे गत-दिन परी यायचे ना फिरुनी
नेत्रांना या क्षितिज दिसतं दूर विस्तारलेले ।
चित्तीं राही सकल ‘मधु’चे शल्य जे खोल गेलें ’”

— ली टाड-पी.

मुंबईस झालेल्या कॉंग्रेस-अधिवेशनाची हकीगत मला वृत्तपत्रावरून समजली. तेथील राजकारणाची व राजकीय व्यक्तींची हालचाल समजून घेण्यासाठी मी साहजिकच उत्सुक होतो. बीस वर्षांच्या निकट सहवासाने मी कॉंग्रेसशी इतका निगडित झालेला होतो की माझे व्यक्तित्व तिच्यात सर्वस्वी विलीन झाले होते आणि केवळ अधिकारपदामुळे उत्पन्न होणाऱ्या संबंधापेक्षा किती तरी पटींनी अधिक सामर्थ्यावान् अशा अदृश्य बंधनांनी मी त्या थोर सस्थेशी व तिच्यातील हजारों परिचित सहकाऱ्यांशी सबद्ध झालो होतो. असें असून देखील अधिवेशनाची हकीगत वाचून मला उल्हास वाटला नाही. कांहीं महत्त्वाचे निर्णय झाले असले, तरी एकंदरीत सर्व अधिवेशन नीरसच वऱ्ळें. माझ्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा विषयांचा विचार जवळ जवळ झालाच नाही. मी अधिवेशनाला हजर असतो तर मी काय केलें असतें, असा विचार मनात आला. नव्या परिस्थितीचा माझ्या मनावर कोणता परिणाम घडला असता तें सांगतां येणार नाही. आणि अशा बिकट मुद्द्यावर तुरुगामध्ये मी डांबलेला असतांना मी माझ्या बुद्धीला निर्णय देण्यास तरी कां भाग पाडावें ? बरें, त्या वेळीं निर्णयाला येण्याची कांहीं आवश्यकताहि दिसत नव्हती. पुढे उभ्या राहिलेल्या प्रश्नांचा विचार करून माझे धोरण ठरवण्याचा प्रसंग नंतर येणार होताच. मग मनांतल्या मनांतमुद्धां आगाऊच निर्णय देऊन ठेवणें अनवश्यक आणि मूर्खपणाचें ठरलें नसते का ! कारण निर्णय प्रत्यक्ष अमलांत आणण्यापूर्वीच परिस्थितीत कदाचित् बदलहि झाला असता.

इतक्या लांब अतरावरून कॉंग्रेसकडे पाहत असतां दोन गोष्टी माझ्या विशेष ठळकपणें लक्षांत आल्या एक म्हणजे गांधीजींचे वर्चस्व आणि दुसरी म्हणजे पंडित मालवीय व श्री. अणु यांच्या नेतृत्वाखाली जातिनिष्ठानी केलेला पोचट विरोध. हिंदा जनमनाचा बारकावा ज्यांना नीट कळलेला आहे, त्यांना गांधीजींचें अप्रतिरथ

वर्चस्व हिंदुस्थानांत टिकून राहावं यामध्ये आश्चर्य वाटण्याचें कारण नव्हतें. राजकीय क्षेत्रांतील त्यांची सद्दी संपली, निदान त्यांची प्रतिष्ठा तरी बरीचशी मावळली अशी कल्पना त्यांना पाण्यांत पाहणारे सरकारी अधिकारी व कांही सांदीकोपन्यांतून पडलेले राजकारणी लोक करीत असतात. आणि पुन्हा पूर्वीच्याच ईर्ष्येने पुढे येऊन ते लोकप्रियतेच्या अधिकारपीठावर विराजू लागले की अशा लोकांची तारांबळ उडून गांधीजींच्या नव्या उदयाची कारणमीमांसा ते हुडक लागतात. गांधीजींची काही मते लोकमान्य झाली म्हणून त्यांना जेवढें वर्चस्व लाभलें, त्याहून किती तरी पटींनी अधिक वर्चस्व त्यांना त्यांच्या अनन्यसामान्य व्यक्तिमत्तेमुळे लाभलें आहे. व्यक्तिमत्त्वाची महती पृथ्वीच्या पाठीवर सगळीकडेच आहे, आणि इतर ठिकाणच्यापेक्षां हिंदुस्थानांत तर तिला विशेषच महत्त्व आहे.

गांधीजींचा राजकारणसंन्यास हाच अधिवेशनांतील विशेष महत्त्वाची बाब होती. बात्यात्कारी असे वाटले की काँग्रेसच्या व हिंदुस्थानच्या इतिहासाचे एक प्रकरण त्या वेळी संपलें. परंतु वस्तुतः त्याच्या राजकारणसंन्यासाला विशेष महत्त्व नव्हतें. कारण त्यामुळे त्यांना प्राप्त झालेल्या मजान पदापामून त्यांची मुटका अशानें थोडीच होणार होती ? त्यांना मिळालेला श्रेष्ठपणा अधिकारपदासारख्या बाबत उपाधीच्या योगानें प्राप्त झाला नव्हता. गांधीजींचा दृष्टिकोण पूर्वीइतकाच आतांही काँग्रेसमध्ये प्रतिबिंबित झालेला आढळेल. आणि ज्या गांधीजींचा मार्ग तिनें सोडला तरीदेखील काँग्रेसवर व देशावर त्याची छाप वऱ्याच प्रमाणांत पडत राहणार ना. मग त्यांची तशी इच्छा असो वा नसो. त्या जबाबदारींतून त्यांची यापुढे मुटका होणें नाहीं. हिंदुस्थानांतील बाबत परिस्थितीचा विचार करू लागल्यावर गांधीजींचें व्यक्तित्व इतक्या प्रामुख्याने नजरेसमोर उभें राहतें की तिकडे दुर्लक्ष करणें शक्यच होत नाहीं.

काँग्रेसला वुचकळ्यात पाडू नये म्हणून ते राजकारणनिवृत्त झाले असावेत. सरकारशी खटका उडणें अपरिहार्य होईल असा कांहीं वैयक्तिक सन्यासप्रह करण्याचा त्यांचा विचार असावा. त्याला सबंध काँग्रेसच्या प्रश्नाचें स्वरूप प्राप्त होऊ नये अशी त्यांची कदाचित् इच्छा असेल.

देशाची राज्यघटना मुकर करण्यासाठी घटना-परिषद बोलावण्याची कल्पना काँग्रेसने मान्य केल्याचें वाचून मला समाधान झालें. घटनेचा प्रश्न सोडवण्याचा दुसरा उपायच नाहीं व अशा प्रकारची परिषद केव्हा ना केव्हां तरी बोलावावी लागेलच असें मला वाटत होतें. ब्रिटिश सरकारच्या समतीवाचून ती भरणें शक्य नाहीं हें उघड आहे. कान्ति तत्पूर्वी यशस्वी झालेली असेल तर मात्र गोष्ट निराळी. तथापि सध्याच्या परिस्थितीत ब्रिटिश सरकारची समति या गोष्टीला मिळणें शक्य नाहीं हे सुद्धा स्पष्टच दिसत आहे. तेव्हा घटना परिषदेच्या राजकारणाला प्रत्यक्ष स्वरूप सध्यासाठी देशांत आवश्यक तें सामर्थ्य निर्माण केल्याशिवाय खरी घटना परिषद

भरणे शक्य नाही. याचा क्रमप्राप्त अर्थ असा आहे की आमचा राजकीय प्रश्नमुद्दां घटना-परिषदेचें राजकारण यशस्वी होईपर्यंत मिटणें शक्य नाही. कांहीं काँग्रेस-पुढाऱ्यांनीं घटना-परिषदेची कल्पना मान्य केली असली, तरी त्यात मुरड घालून त्यांनीं तिला जुन्या थाटाच्या सर्वपक्षाय परिषदेचें स्वरूप आणून दिलें आहे. प्रमाण जरा घसघशीत, एवढाच काय तो फरक. पण हा उद्योग अगदीं निष्फळ ठरणार. कारण तेच ते स्वयंसिद्ध वृद्ध कपि जमतील आणि भांडून घरीं जाताल. जनसमूहामार्फत प्रतिनिधि निवडले जायत आणि जनतेचा उत्साह व शक्ति परिषदेत प्रतिबिंबित व्हावा हाच एक विचार घटना-परिषदेच्या मुळाशीं आहे. अशी परिषदच खऱ्या नडणाऱ्या प्रश्नांना तावडतोब हात घालील आणि तसें झाले म्हणजे नेहमींच्या जातीय चिखलाने भरलेल्या चाकोरीत तिचा गाडा रतून पडणार नाही.

ह्या कल्पनेचा सिमला व दिल्ली येथील अधिकाऱ्यावर झालेला परिणाम पाहण्याजोगा होता. अर्धवट अधिकृत रीत्या असें जाहीर करण्यांत आलें कीं सरकारकडून परिषदेला विरोध होणार नाही. ही परिषद म्हणजे नव्या नांवानें भरणारी जुनीच सर्वपक्षाय परिषद असून तिचे बारा वाजणार हे ठरलेलेच आहे, तेव्हां तिच्या योगाने सरकारचीच बाजू सबळ ठरणार असें समजून सरकारनें परिषदेची कल्पना मोठ्या दिलदारपणे मान्य केली. पण मागाहून त्यांना त्या कल्पनेत दडून बसलेलीं सक्ते व सभाव्यता यांची ओळख पटली असावी. कारण नंतर ह्या राजकारणाला सरकारमार्फत जोराचा विरोध होऊ लागला.

मुंबई-काँग्रेसनंतर लवकरच निवडणुकी आल्या. काँग्रेसच्या सनदशीर राजकारणाविषयी मला मुळींच आस्था वाटत नसली, तरी निवडणुकीकडे मी लक्षपूर्वक पाहत होतो, आणि काँग्रेसच्या उमेदवारांना यश याचें असेंहि मला वाटत होतें. किंवा खरें बोलावयाचें तर विरोधकांचा पराभव होईल अशी आशा मला वाटत होती. विरोधकांचें दल म्हणजे अठरा धान्यांचें कडबोळें होतें. त्यांत सधिसाधु, जातिनिष्ठ, पक्षघातकी आणि दडपशाहीच्या काळांत सरकारधार्जिण्या बनलेल्या लोकांचा भरणा होता. ह्या बहुतेक लोकांचा धुव्वा उडेल ह्याविषयी मला फारशी शक्याच नव्हती, पण जातिनिष्ठ्यांच्या धुरळ्यांत खरें प्रश्न डोळ्याआड झालेले असल्यामुळे ह्या लोकांना जातीय सस्थांच्या सुविस्तृत छपराचा आश्रय घेता आला. अशा परिस्थितींत देखील काँग्रेसला चागला यशलाभ होऊन बरेचसे चहाडगे पाखडून निघाले हें पाहून मला आनंद वाटला.

काँग्रेस राष्ट्रीय पक्षाचें धोरण माझ्या मते फारच खेदजनक होतें. जातिनिष्ठ्याबद्दलचा त्या पक्षाचा तीव्र विरोध समजण्यासाखा होता. पण आपले सामर्थ्य वाढवण्यासाठी त्यांनीं अतिरेकी जातीय सस्थाशी व अखिल हिंदुस्थानात राजकीय व सामाजिक दृष्ट्या पहिल्या प्रतीच्या प्रतिगामी सनातन्यांशी आणि कुविख्यात अशा राजकारणातील प्रगतिविरोधकांशी देखील सहकार्य केले. पण असे अनेक प्रकारचे विरोध असतांहि काँग्रेसच्या उमेदवारांनीं उत्तम यश संपादन केले.

जातिनिर्णयाबाबतचें काँग्रेसने अंगीकारलेलें धोरण विलक्षणच होतें. परंतु त्या परिस्थितींत फारसें निराळें धोरण आंखणें शक्यहि झालें नसतें. पूर्वी तटस्थ व नेभळें धोरण ठेवीत असल्यामुळें ही गोष्ट क्रमप्राप्तच झाली होती. परिणामाची दहशत न बाळगतां प्रथमपासूनच ताठ धोरण ठेवावयास हवें होतें. त्यामुळें काँग्रेसची प्रतिग्रहि वाढली असती. पण तसें करण्याचें काँग्रेसनें टाळल्यामुळें ह्या प्रसंगीं दुसरें तिसरें कांहीं करतां येईना. जातीय निर्णय म्हणजे बावनकशी खुळचटपणा होता. तो अस्तित्वांत असेतोपर्यंत कोणत्याहि प्रकारचें स्वातंत्र्य मिळणे असंभवीय होतें. तेव्हां त्याचा स्वीकार करणें कधींच शक्य झालें नसतें. मुसलमानांना फार सवलती मिळाल्या म्हणून तो त्याज्य ठरला असें नव्हे. मुसलमानांना हव्या त्या सर्व गोष्टी कदाचित् निराळ्या मार्गांनीं देखील देतां आल्या असत्या. पण वस्तुस्थिति अशी आहे कीं परस्परांना विरोधी लेखणारे जे गट हिंदुस्थानांत ब्रिटिश सरकारनें निर्माण केले आहेत, ते एकमेकांना मारक ठरून ब्रिटिशांचें वर्चस्व येथें अबाधित राहेंत, व त्याचाच परिणाम म्हणून सर्व देशाला ब्रिटिश सरकारवर अवलंबून राहणें क्रमप्राप्त होतें.

विशेषतः बगालमध्ये मूठभर युरोपियनांना भरमसाट जागा देऊन हिंदूंचें अतिशय नुकसान करण्यांत आलेलें आहे. राजकीय कारणासाठीं असला अन्यायी जातिनिर्णय कांहीं काळ लोकांनीं सहन केला तरी तद्विषयक असतोष कायमचा धुमसत राहणारच. मला तर असें वाटतें कीं जातिनिर्णय इतका सदोष झाला हेंच ठीक झालें. कारण त्याच्या आधारे कौणतीहि पक्की व्यवस्था अमलांत आणणें अशक्य होऊन बसेल. ह्या अन्यायामुळें राष्ट्रीय पक्ष व विशेषतः हिंदुमहासभा यांच्यामध्ये असतोष पसरला. परंतु जातिनिर्णय मान्य करणाऱ्यांच्या मान्यतेप्रमाणें ह्या गटाचा विरोधहि ब्रिटिश सरकारच्या विचारसरणीवरच वस्तुतः आधारलेला होता. त्यामुळें त्यांनीं जें विचित्र धोरण तेव्हां स्वीकारलें व उत्तरोत्तर स्वीकारीत आहेत, तें सरकारला फार पसत पडेल असेंच आहे. ध्यानीं मनीं स्वप्नीं जातिनिर्णय दिसत असल्यामुळें सरकारला लांच चारून अथवा सरकारचा खुशामत करून जातिनिर्णयांत इष्ट तो फेरफार करून घेण्याच्या वेष्ट्या आशेने जिव्हाळ्याच्या प्रश्नावरील आपला विरोध ते सौम्य करीत चालले आहेत. या बाबतींत हिंदुमहासभेनें तर कमालच केली ! सरकारशीं अशा रीतीनें वागणें म्हणजे शरमेची गोष्ट आहे एवढेंच नव्हे, तर आपल्या धोरणामुळें मुसलमान लोक चिह्न आणखी दूर गेल्यावर जातिनिर्णय बदलून घेण्याची आशासुद्धां करावयास नको ही गोष्ट त्यांना उमगत नसावी असें दिसतें. राष्ट्रवादी लोकांना मथवणें सरकारला शक्य नाहीं; कारण दोन बाजूतील अंतर अफाट आणि द्विध्विरोध फार तीव्र. बरें, जातीय प्रश्नासारखा सकुचित प्रश्न घेतला, तरी हिंदु आणि मुसलमान या दोन्ही समाजांतील जातिनिर्णयाना न्यून करणेंहि सरकारला शक्य होणार नाहीं. तेव्हां कोणत्या तरी एकाला जवळ करणें प्राप्त होतें.

म्हणून मुसलमान जातिनिघांना त्यांनी फितविलें. त्यांच्या हिताच्या दृष्टीने योग्य तेच त्यांनी केलें. ही ठाकठीक बसलेली आणि फायद्याची ठरलेली घडी विस्कटून ते मुसलमानांना काय म्हणून भडकू देतील ? आणि ते कशासाठी ? मूठभर जातिनिष्ठ हिंदू प्रसन्न व्हावे म्हणून ?

हिंदूंचा गट म्हणून विचार केला तर राजकीय दृष्ट्या ते अधिक पुढारलेले आणि राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या बाबतीत अधिक धामधूम उडवणारे आहेत हीच गोष्ट सरकारच्या मनांतून त्यांना उतरवण्यास कारणीभूत होत असते. अल्पस्वल्प जातीय सवलती देऊन (आणि त्या नेहमी अल्पस्वल्पच असणार) हिंदूंचा राजकीय विरोध शमवता येईल असें नाही. पण मुसलमानांची गोष्ट निराळी आहे. थोडी सवलत दिली की त्यांना कांहीं काळ तरी गप्प करता येतें.

निवडणुकीमुळे हिंदुमहासभा आणि मुस्लिम कॉन्फरन्स या दोन कट्टर प्रगतिविरोधक संस्थांचें सगळेंच बेंड फुटलें. त्यांचे उमेदवार व साहाय्यक, जमीनदार व सावकार वर्गांतले होते. कर्जनिवारणाच्या बिलाला कडाक्याचा विरोध करून महासभेनें सावकारांच्या हिताविषयी आपण किती दक्ष आहोंत तें पटवून दिलें आहे. हिंदुसमाजावरील हा धनिकांचा कोशिता म्हणजेच हिंदुमहासभा. त्यांतलाच थोडासा भाग घेऊन त्यांत धदेवाल्या पांढरपेशांची साखर मिसळली की तो झाला प्रागतिक पक्ष. कनिष्ठ मध्यमवर्ग राजकीय दृष्ट्या आतां जागृत झालेला असल्यामुळे ह्या वरिष्ठांची छाप त्या वर्गावर फारशी पडत नाही. कारखानदारांचे म्होरके देखील या महासभावाल्यांपासून फटकून राहतात. कारण वाढता उद्योगधंदा आणि तुंबून पडलेली अर्धवट सरंजामदारी यांचें गणगोत्र बरोबर जमत नाही. प्रत्यक्ष प्रतिकाराच्या अथवा इतर कसल्याहि विस्तवाशी खेळण्याची कारखानदारांची तयारी नसल्यामुळे ते राष्ट्रवादी व सरकार या दोघांच्याहि बरोबर गोडीगुलाबीनें वागण्याच्या प्रयत्नांत असतात. प्रागतिक अथवा जातीय गटांची मनधरणी करण्याची फिकीर ते करीत नाहीत. धद्याची वाढ व नफ्यांत बरकत या दोनच गोष्टी मनांत बाळगून त्यांचे सारे व्यवहार चालत असतात.

पण मुसलमानांतील कनिष्ठ मध्यम वर्ग अद्यापि जागृत व्हावयाचा आहे. औद्योगिक दृष्ट्याहि ते मागसलेले आहेत. त्यामुळे सरजामदारीचे पुरस्कर्ते आणि सेवानिवृत्त अधिकारी वगैरे कमालीचे परागतिक लोक त्यांच्या जातीय संस्थावर अधिकार गाजवीत अमतात. इतकेंच नव्हे, तर सर्व मुसलमान समाजावर देखील त्यांची खूपच हुकमत चालते. मुस्लिम कॉन्फरन्समध्ये सर, माजी दिवाण आणि बडे जमीनदार, यांची नुसती खेचाखेच झालेली आढळेल. तरी देखील एकदां चालना मिळाली की त्यांच्या जातीमध्ये व्यक्तिमत्त्व अधिक असल्यामुळे हिंदु जनतेपेक्षा मुसलमान जनता समाजवादाकडे जास्त तडफेनें जाईल अशी माझी समजूत आहे. सांप्रतचा मुसलमान पांढरपेशा वर्ग शरीरानें व बुद्धीनें गळ्यातून गेलेला आहे.

थोडेदेखील कर्तृत्व त्यांच्या ठायी उरलेले नाही. त्यामुळे जरठ पुढाऱ्यांना हुसकून लावण्याचा धीर त्यांना व्हावयाचा नाही.

काँग्रेसच्या पुढाऱ्यांचा गट राजकीय दृष्ट्या सर्वांत पुढारलेला आणि सख्येने मोठा असून देखील तो जनतेच्या तयारीच्या दृष्टाने जरूर त्यापेक्षा अधिक सावधगिरीने पावले टाकीत असतो. जनतेपुढे साहाय्यासाठी ते पदर पसरतात, पण तिला काय वाटते, काय नाही, तिला दुखतेचुपते कोठे, त्याबद्दल ते क्वचितच चौकशी करतात. मध्यवर्ति कायदेमंडळाच्या निवडणुकीच्या आधी काँग्रेसबाहेरच्या नेमस्त गटांचे सहकार्य मिळवावे म्हणून त्यांनी आपला कार्यक्रम पातळ करण्याची शिकस्त केली. मंदिरप्रवेश बिलासबधीचे धोरण देखील बदलण्यांत येऊन मद्रासमधील कट्टराना चुचकारण्यासाठी आश्वासने देऊ केली. सरळ चढाईचा कार्यक्रम आंखून निवडणुकी लढवल्या असल्या म्हणजे जनतेंत अधिक उभारी येऊन त्यांचा शैक्षणिक फायदा देखील भरपूर झाला असता. काँग्रेसने सनदशीर मार्ग पत्करलाच आहे, आतां कायदेमंडळातील मतनोदणीच्या वेळी चारदोन मते अधिक गटवार्थी या हेतूने राजकीय व सामाजिक प्रगतिविरोधकांना अविकच वाव देण्याचा प्रयत्न होईल आणि काँग्रेसचे पुढारी आणि जनता यांच्यांतील भेद मात्र अविकच रुदावत जाईल. वक्तृत्वाचे शुद्ध फुलतील, कायदेमंडळांतील नाजुक साजुक शिष्टाचार पाळण्यांत येतील आणि वेळोवेळी सरकारचे दणदणीत पराभवहि होतील पण सरकार मात्र पूर्वाप्रमाणेच आताहि पराभवाची काडीइतकी क्षिति बाळगणार नाही.

गेली काही वर्षे काँग्रेसने कायदेमंडळांवर बहिष्कार टाकला होता तेव्हा सरकारतर्फे असे सांगण्यात येई की मध्यवर्ति आणि प्रांतिक कायदेमंडळे हींच खरी प्रातिनिधिक असून त्यांच्या द्वागंच जनतेचे खरे मत प्रदर्शित होत असते. परंतु कायदेमंडळांत जहाल मताच्या लोकांचे वर्चस्व झाल्याबरोबर सरकारने पगडी फिरवलेली दिसते! निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या यशाचा उल्लेख कोणी केला की मतदार सभे फार लहान होते, तीस कोटींपैकी फक्त तीस लक्ष लोकानाच मताधिकार होता वगैरे वेदान्त सरकार सांगू लागते. मते नसणारे कोट्यवधि लोक हे एकजात आपल्याच बाजूचे आहेत असे सरकार मानीत अमावे! यावर अगदी साधा उपाय आहे. सज्जानाना मताधिकार या, म्हणजे उरलेल्या लोकांचे मत काय आहे तेंहि कळून येईल.

निवडणुकां झाल्यानंतर लगेच सयुक्त पार्लमेंटरी समितीचा राज्यघटनेबाबतचा अहवाल प्रसिद्ध झाला. त्यावर पुष्कळ टीका झाली. टीकेंत अनेक प्रकार अमल नरी हिंदी जनतेसबधी अहवालामध्ये अविभाग व माशकता प्रदर्शित केलेली आहे, ह्या गोष्टीवरच अनेक टीकाकारांचा रोख होता असे दिसले. आमच्या राजकीय व सामाजिक प्रश्नाकडे पाहण्याची ही पद्धति मला औरच वाटली.

ब्रिटिश साम्राज्यशाहीचें धोरण व आमचे राष्ट्रीय हितसंबंध यांच्यामध्ये कांहीं मूलगामी विरोध होते कीं नव्हते ? यापैकी कोणाचा विजय होणार हा खरा मुद्द्याचा प्रश्न होता. आम्हांला स्वातंत्र्य हवें होतें तें काय ब्रिटिश साम्राज्यशाहीचें धोरण पुढें चालविण्यामागीं ? सरकारची मात्र तशी इच्छा असावी. कारण ब्रिटिश धोरणाला न खुपेल अशा तऱ्हेनें वागून आम्हीं स्वयंशासनाची योग्यता आमच्या अर्गां आहे हें सिद्ध केलें आणि ब्रिटिशांबरोबर भलेपणानें वागलो म्हणजे संरक्षक बंधनांचा उपयोग करण्यांत येणार नाही असें आम्हांला सांगण्यांत येई. पण आम्हांला जर ब्रिटिशांचेंच धोरण हिंदुस्थानात चालू ठेवावयाचे असेल तर अधिकारार्थी सूत्रे आमच्या हातीं मिळावी म्हणून एवढी हाकाटी करण्याचें कारण तरी काय ?

ओटावा-करारापामुन आर्थिक दृष्ट्या हिंदुस्थानव्यतिरिक्त कोणत्याहि देशाशी असलेल्या व्यापारांत इंग्लंडचें हित झालेलें नाही. हिंदुस्थानांतील ब्रिटिश व्यापार मात्र खात्रीनेंच वाढला आणि हिंदुस्थानचें जागतिक हितसंबंध तेवढे धोक्यांत आले असें येथील राजकीय कार्यकर्त्यांचें व व्यापारी लोकांचें मत आहे. परंतु वसाहतींच्या बाबतींत विशेषतः कनडा व ऑस्ट्रेलिया या देशांच्या बाबतींत उलटा प्रकार घडून आला. त्यानीं इंग्लंडशीं खूप घासाघोस करून इंग्लंडला तुडवले व आपलें हित साधून घेतलें. असें असूनदेखील ओटावा-करारामुळें निर्माण झालेल्या पायगोव्यांतून आपली मुटका करून घेऊन आपले उद्योगधंदे व आपला व्यापार वाढवावा म्हणून त्यांची अव्याहत खटापट सुरू आहेत.

कनडा व ऑस्ट्रेलियामधील लोकांचें ब्रिटिश लोकांशी कांहीं खाजगी वैमनस्य आहे म्हणून हे आर्थिक लढे चालू आहेत असें मुळींच नाही. आयलंडच्या बाबतींत मात्र वैभवाव असल्याचें उघड दिसून येतें. पण आर्थिक लढे उत्पन्न होतात याचें खरें कारण हितसंबंधांमध्ये विरोध येत जातो हें होय. आणि अशा प्रकारचे आर्थिक लढे निर्माण झाले कीं हिंदुस्थानांतील ब्रिटिशांचे हितसंबंध सुरक्षित राहावे याच उद्देशानें संरक्षक बंधनांची अमलबजावणी होऊ लागते. संरक्षक बंधनांचा उपयोग कशा तऱ्हेनें होईल याचें एक सौम्यसं उदाहरण नुकत्याच गुप्तपणें शिक्कामोर्तब झालेल्या इंडो-ब्रिटिश व्यापारी करारनाम्याच्या द्वारां सरकारनें आपणास घालून दिले आहेच.

साम्राज्य हें एक कर्ज आहे आणि हे कर्ज देणाऱ्या साम्राज्यवादां सावकारांना जित राष्ट्ररूपी ऋणकोवरील आपले पाश पक्के ठेवतां यावेत व त्यांचे हितसंबंध आणि सत्ता सुरक्षित राहावी म्हणून संरक्षक बंधनांची योजना करण्यांत आली आहे असें सांगण्यांत येत असतें. आणि १९३१ च्या दिल्ली-तहाप्रमाणें “ हिंदुस्थानच्या हिताचीं अशीं संरक्षक बंधनें ” मान्य करण्यांत आलीं होती, अतएव गांधीजी व कॉंग्रेस आंना संरक्षक बंधनांची कल्पना मान्य असल्याचे दिसून येईल, असें एक विचित्र तर्कशास्त्र सरकार पुढें मांडीत असतें.

सापेक्षतया पाहिले असता व्यापारविषयक ओटावा-करार व सरक्षक बधने या क्षुल्लक महत्त्वाच्या गोष्टी आहेत हिंदुस्थानी जनतेवर ज्या राजकीय व आर्थिक नियंत्रणाच्या फासभ्या टाकून गत व वर्तमान कालांत या देशाची पिळवणूक करण्यांत आली, त्या फासभ्या कायम टिकवण्यासाठी जे अनेक उपाय करण्यांत येत आहेत तेच अत्यंत महत्त्वाचे आहेत. ही उपाययोजना आणि ही सरक्षक बधने जोपर्यंत टिकून आहेत, तोपर्यंत कोणत्याही प्रकारचा खरी प्रगति होणे अथवा सनदशीर मार्गाने कोणत्याही तःहेचा फेरवदल घडवून आणणे शक्य नाही. प्रगतीसाठी कसलाही प्रयत्न करू म्हटले तरी सरक्षक बधनांचे तट वाटेत आडवे येऊन सनदशीर मार्ग कुचकामाचे आहेत हीच गोष्ट सिद्ध होणार. राजकीय स्थित्यंतराच्या दृष्टीने विचार केला तर फेडरेशनने मुक्त अशी राज्यघटना म्हणजे गुद्द भ्रूळफेंक आहे. सामाजिक व आर्थिक दृष्टीने तर तिचा विचार करण्याची सोयच नाही. या राज्यघटनेच्या द्वारे समाजभक्तावादाचा मार्ग जाणून वुजून बंद करण्यांत आला आहे. बाह्यात्कारी पुष्कळशा सत्तेचे दान केल्याची बतावणी चाललेली असली (आणि हे दान देखील बहुतांशी 'विश्वास' अशा वर्गातील लोकांनाच देण्यात आलेले आहे.) तरी महत्त्वाचे असे कोणतेही काम करण्याची सत्ता हिंदुस्थानला मिळालेली नाही. सगळी खरी सत्ता ब्रिटिशांच्या हातीच राहिली आहे. त्याच्या शिरावरील जवाबदारी मात्र खाली उतरली. अरेरावी सत्तेचा नागडेपणा झांकतां यावा म्हणून अजापुच्छाइतके आवरणमुद्दां इतःपर ठेवलेले नाही. झपाट्याने बदलणाऱ्या परिस्थितीशी मिळते घेतां यावे म्हणून राज्यघटनेमध्ये कमालीचा लवचिकपणा असणे हल्लींच्या काळी आवश्यक आहे ही गोष्ट सर्व लोक जाणतात. तत्काल निर्णय घेतां आले पाहिजेत व त्यांची अंमलबजावणीही झाली पाहिजे. आधुनिक जगाचा गाडा सुयत्रितपणे हांकतां येईल इतके सामर्थ्य कांहीं थोड्या पाश्चात्य देशांत हल्लीं चालू असलेल्या लोकशाहीच्या अर्गी आहे कीं नाही याविषयी शंकाच वाटते. पण हिंदुस्थानला देऊ केलेल्या राज्यघटनेच्या बाबतीत हा प्रश्न उद्भवत नाही. कारण जनतेने कसलाही चळवळ करू नये म्हणून तिला बुद्धिपुरःसर खोड्यांत अडकवलेली असून चोहोकडच्या दाराखिडक्यांना टाळे ठोकण्यांत आले आहेत. आमच्यासाठी पाठविलेल्या ह्या गाडीला सर्व ब्रेकच आहेत, इजिन मुळीं नाहीच ! लष्करी कायद्याचा विचार मनांत सदोदित चघळीत बसणाऱ्या लोकांनीच ही राज्यघटना तयार केलेली आहे. लष्करी कायद्याचे शस्त्र हातातून काढून घेतले म्हणजे, आपली इतिश्री होईल अशी भीति सर्वस्वी दडगत्तीवर विसवून राहणाऱ्या लोकांना सदैव वाटत असते.

हिंदुस्थानातील अत्यंत नेमस्त व राजकीय दृष्ट्या प्रगतिविरोधी अशा गटांनीं सुद्धा प्रतिगामां राज्यघटना अशा तिची सभावना केली आहे. ह्यावरून तिच्यामुळे स्वातंत्र्याचा लाभ कितीसा होईल ते कळून येईलच. सरकारच्या सनातन साहाय्य-

कर्त्यांना मात्र टीका करताना तोंडांत थोडीशी लाल घोटणें भागच पडलें. इतरांचा निषेध अधिक खणखणीत होता.

ह्या राज्यघटनाविषयक सूचनांमुळे, हिंदुस्थानला ब्रिटिश वर्चस्वाखाली आणणाऱ्या जगन्निघ्न्याच्या अचाट बुद्धिमत्तेवर अखंड विश्वास ठेवणें प्रागतिकांना सुद्धां जरा जड पडू लागलें आहे. त्यांनीं खूप जोराचा निषेध केला. परंतु वस्तु-स्थितीकडे दुर्लक्ष करून आणि सरकारच्या गोड गोड थापांना भुरळून जाऊन अहवालांत व विलांत 'वसाहतीचें स्वराज्य' असे शब्द नाहीत या मुद्द्यावरच त्यांनीं आपले सर्व रक्त आटवलें. ह्या शब्दासवर्धी मोघच गोगाट माजून राहिला होता; पण सर संपुअल होअर यांनीं त्यासंबंधीं कांहीं गुळपापडीच्या वड्या थापल्यावर त्यांचा राग शांत झाला असावा. वसाहतीचें स्वराज्य म्हणजे अज्ञात भविष्यकाळामध्ये विकसणारी एक केवळ कल्पना असेल, जेथे आपणाला कधीं पोचतां येणार नाही अशी ती अप्राप्य भूमि असेल; कसेंहि असो, आपणाला तिच्याविषयीं कल्पनाचित्रें रेखाटून त्या आनंदवनभुवनाविषयीं काव्यें तर रचतां येतील ना ? ब्रिटिश पार्लमेंट व ब्रिटिश लोक यांच्याविषयीं मनात किंतु असल्यामुळेच की काय, सर तेज बहादूर सप्रू आतां राजाला शरण गेले अमून या विख्यात कायदेपडितांनीं एक नवलाईचें राज्यघटनाविषयक तत्त्व प्रतिपादन केले आहे " हिंदुस्थानसाठीं ब्रिटिश पार्लमेंट अथवा ब्रिटिश लोक कांहीं करोत अथवा न करोत, हिंदुस्थानच्या रयतेच्या हिताची आणि हिंदुस्थानची सुरक्षितता व उत्कर्ष यांच्याविषयींची आस्था बाळगणारा राजा त्या सर्वांच्या शिरावर आहे ही गोष्ट लक्षांत असू या. " * हें किती सुखदायक तत्त्वज्ञान आहे पाहा. त्याचा स्वीकार केला की, राज्यघटना, कायदेकानून, राजकीय व सामाजिक स्थिश्यतरे यांच्यासवर्धीच्या तापदायक विचारांचा भगभगच उरत नाही.

तथापि राज्यघटनेला प्रागतिकांचा जो विरोध होता त्याचा जोर त्यांनीं कमी केला आहे असे ध्वनित करणे योग्य होणार नाही. सध्यांची परिस्थिति कितीहि दुर्घट असली तरी ह्या व्याख्यानें धाडलेल्या घोड्याची त्यात आणखी भर पडावयास नको असे त्यांच्यापैकी बहुतेकांनीं ठणकावून सांगितले आहे. इतके ठणकावून सांगितल्यानंतर पुढें आणखी कांहीं करावे तर ते त्यांच्या धृतीच्या विरुद्ध वर्तन घडणार पण निःसदिग्धपणें, स्पष्टपणें, ठणकावून, खडसावून, बजावून आपलें मत ते सांगत राहतील ह्याबद्दल मात्र शका बाळगण्याचें कांही कारण नाही. एका जुन्या वचनाची नवी सुधारलेली आवृत्ति त्यांनीं आपलें ब्रीदवाक्य म्हणून समजण्यास हरकत नाही: "पहिल्याच खेपेला यश मिळालें नाही तर फिरून एकवार रडून पाहा !"

इंग्लंडमध्ये मजूर पक्षाचा विजय होऊन मजूरमंत्रिमंडळ स्थापन झालें तर कांहीं तरी होईल असा प्रागतिक पुढार्यांचा व काँग्रेसमधील कांहीं लोकांचादेखील विश्वास असावा. ब्रिटनमधील पुढारलेल्या गटांचें साहाय्य मिळवून, अथवा मजूरमंत्रिमंडळ

स्थापन झाल्याचा फायदा घेऊन हिंदुस्थानने आपली प्रगति करावी यांत खरें पाहिलें तर वॉर्ड क्राय आहे ' पण आपलें भाग्यचक्र इंग्लंड फिरवील आणि मग आपण सुखी होऊ अशा दुबळेपणानें विसवून राहिलों तर प्रतिष्ठेला कमीपणा येऊन राष्ट्रभिमानाला काळीमा लागतो. बरे, प्रतिष्ठेचा प्रश्न बाजूला ठेवला तरी त्यांत व्यवहारी शहाणपणाचाहि भाग दिसत नाही. मजूर पक्षाकडून आपणाला महादान मिळेल अशी अपेक्षा आपण कां करावी ? आतांपर्यंत दोन मजूरमंत्रिमंडळें स्थापन झाली. त्यांनीं हिंदुस्थानला कोणती बक्षिसी दिली तें आपण जाणतोच आहोत. रॅम्से मॅकडोनेल्ड मजूरपक्षांतून फुटले. पण उरलेल्या सहकाऱ्यांच्या मनोवृत्तीतही फारसा पालट झालेला दिसत नाही. १९३४ ऑक्टोबरमध्ये साउथ पोर्ट येथे भरलेल्या मजूरपक्षाच्या अधिवेशनाच्या वेळीं " हिंदुस्थानांत पूर्ण स्वायत्तता प्रस्थापित करण्यासाठी स्वयनिर्णयाच्या तत्वाची ताबडतोब अमलबजावणी करणें अत्यंत आवश्यक आहे, " असें निश्चित मत व्यक्त करणारा एक ठराव श्री. व्ही. के. कृष्ण मेनन यांनीं मांडला होता. तो परत घेण्यांत यावा म्हणून मि. आर्थर हेंडरसन यांनीं गळ घातली आणि " हिंदुस्थानच्या बाबतीत स्वयनिर्णयाच्या धोरणाची कार्यकारी मंडळ अमलबजावणी करील " असें आश्वासन देण्याचे त्यांनीं साफ नाकारिलें. " शक्य झाले तर हिंदुस्थानांतील सर्व गटांशीं विचारविनिमय करावा असे धोरण आपण स्पष्टपणें जाहीर केले आहे. एवढ्यानें प्रत्येक व्यक्तीचें समाधान वास्तविक व्हावयास पाहिजे " असे ते म्हणाले. पण समाधान होण्यास थोडी अडचण येत होती ती ही कीं पूर्वीच्या मजूरमंत्रिमंडळाने व राष्ट्रीय मंत्रिमंडळानें नेमकें हेंच धोरण आम्बलें होते व त्याचा परिणाम मंडलाकार परिषद, शुभ्रपत्रिका, संयुक्त समितीचा अहवाल, आणि सरते शेवटीं हिंदी राज्यघटनेचा कायदा अशा क्रमाने होत असतो असा इतिहासाचा दाखला आमच्या पुढ्यांत होता.

साम्राज्यविषयक धोरणाच्या बाबतीत इंग्लंडांतील हुजूर व मजूर-पक्षांत मुळीच अंतर नाही ही गोष्ट अगदी स्पष्ट आहे. न्यू मजुरांचीं मते अधिक प्रगत असलीं तरी स्वतः ते स्थितिप्रिय पुढाऱ्यांच्या मुठीत आहेत. परिस्थिति झपाट्याने बदलत आहे, तेव्हां मजूरपक्षांतील जहाल दलाचें सामर्थ्य कदाचित् वाढेलहि. पण कोठें तरी दुसरीकडे घडणाऱ्या सभविंत स्थित्यतरावर विमं वून राष्ट्रीय व सामाजिक चळवळी मुकाट्यानें हातापायांची गुडाळी करून राहिल्या असं कधीच घडत नाही.

ज्या ब्रिटिश मजूरपक्षावर आमचे प्रागतिक लोक विसवून राहिले आहेत तो समजा, अधिक जहाल बनला व त्यानें इंग्लंडमध्ये समाजवादी कार्यक्रम अमलांत आणला, तर येथील नेमस्त आणि प्रागतिक गटांची अवस्था काय होईल ? त्यांच्या-पैकी बहुतेक लोक इरसाल स्थितिप्रिय आहेत. मजूरपक्षानें अंमलांत आणलेली सामाजिक व आर्थिक स्थित्यतरें त्यांना आवडणार नाहीत व तीं येथें सुरू होतील

की काय अशी त्यांना वागवुग वाटू लागेल. ब्रिटिशांच्या संबंधाबद्दल त्यांना वाटणाऱ्या प्रेमाची गंगा कदाचित् राजापूरी गंगा ठरून ती आटूनहि जाईल. कारण मग ब्रिटिश संबंध म्हणजे सामाजिक उलथापालथीची निशाणीच होऊन बसणार. आणि ज्या माझ्यासारख्या व्यक्तींना राष्ट्रीय स्वातंत्र्य म्हणजेच ब्रिटिश संबंधाची समाप्ति हवी आहे त्यांचीं मते बदलून समाजवादी ब्रिटनशी निकट संबंध असावेत असेंहि वाटू लागेल. ब्रिटिश लोकांबरोबर सहकार्य करण्यास वस्तुतः आमच्यापैकी कोणाचीच हरकत नाही. आम्हांला त्यांची ती साम्राज्यशाही तेवढी नको. ती नष्ट झाली की सहकार्याचा मार्ग खुला झालाच. मग नेमस्तांची वाट काय ? हा देखील अगम्य अशा ईश्वरी लीलेचाच एक आविष्कार आहे असें समाधान ते मानून घेतील असा रंग दिसतो.

मडलाकार परिषद् आणि फेडरेशनची सूचना यांच्यामुळे हिंदी संस्थानिक मात्र खूपच आप्राडीला टकलले गेले. त्यांच्या “स्वतंत्र अस्तित्वाविषयी” कट्टर हुजूरपक्षीयांनी जी आस्था प्रदर्शित केली, तिच्यामुळे त्यांना नवीन हुरूप चढला आहे. इतक्या राठळ हातानें त्यांच्यावर पूर्वी कधीच मानपानाचा वर्षाव झालेला नव्हता. पूर्वी ब्रिटिश रेसिडेंटनें डोळ्यानें नुसतें खुणावले तरी त्यांच्या विरुद्ध जाण्याची त्यांचा प्राप्ता नव्हती, आणि हिंदुस्थान सरकार तर अनेक राजेमहाराजांना उघड उघड तच्छेतेनें वागवीत असे. त्यांच्या राज्यकारभारांतहि सरकार नेहमीं ढवळाढवळ करी. अनेक प्रसंगीं सरकारचें धोरण योग्यच असे म्हणा. आणि आजदेखील सरकारने संस्थानिकांना “कर्जाऊ” दिलेल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांमार्फत अनेक संस्थानांवर ब्रिटिश सरकारचीच प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रीत्या हुकमत चालत असते. पण मि. चर्चिल आणि लॉर्ड रॉडरमिअर यांनी चालवलेल्या चळवळीच्या धाकानें हिंदुस्थान सरकार जरासें हादरलें असून संस्थानिकांच्या निर्णयांत ढवळाढवळ करतांना ते जरा सावधगिरी बाळगू लागलें आहे. उलट संस्थानिक मात्र जरा गुर्मानेंच बोलू लागलेले दिसतात.

हिंदी राजकारणावरील हे बाह्यतरंग समजून घेण्याचा मी प्रयत्न चालवला होता. पण मनांत असा विचार येई की, ह्या सगळ्या बाह्यात्कारी गोष्टी आहेत. आपण अतरगाकडे पाहिलें तर किती खेदजनक प्रकार दृष्टीस पडतील. हरतऱ्हेच्या स्वातंत्र्याची गळचेपी, कल्पनातीत हालअपेष्टा व नैराश्य, प्रतिष्ठेचा दुरुपयोग आणि अनिष्ट श्रुतींना उत्तेजन, हेच प्रकार परिस्थितीच्या अतरगात सुरू आहेत. शेंकडों लोक तुरुंगांत पडलेले आहेत; वर्षानुवर्षे ह्या तरुण मुलांची शरीरें झिजत आहेत, अन्तःकरणें भग्न होत आहेत.* त्यांच्या कुटुंबांतील मडळींची, भिन्नस्वकीयांची व

* सर हॅरी हेग यांनी मध्यवर्ति कायदेमंडळांत २३ जुलै १९३४ रोजी बंगाल-मध्ये १५०० ते १६०० व देवळी कंपनीमध्ये ५००, मिळून २००० ते २१०० विनाचौकशी कैदी असल्याचें सांगितलें.

हजारों इतर लोकांची मने द्वेषानें माखून जात असून पाशवी शक्तीपुढे हतबल ठरणाऱ्या आपल्या दुबळेपणाच्या व अपमानाच्या भावनांमुळे त्यांची अन्तःकरणे पिचून चाललीं आहेत. शांततेच्या काळांत देखील अनेक सस्थांना बेकायदा ठरविण्यांत येत असून “निर्वाणीचे अधिकार” आणि “शांतता प्रस्थापनेचे कायदे” हीं सरकारी शहागारांतील कायमचीं हत्यारें होऊन बसलीं आहेत. “सी कस्टम अँक्ट” च्या द्वारां पुष्कळशा पुस्तकांना आणि वृत्तपत्रांना बंदी करण्यांत येत आहे, अथवा तीं जप्त होत आहेत. “घातुक वाट्टमय” कोणाजवळ सांपडलें तर त्याला जबरदस्त शिक्षा होण्याचा सभ्रम असतो. सद्यःकाळच्या आर्थिक व राजकीय परिस्थितीसबर्धी स्पष्टोद्गार काढले अथवा रशियातील सामाजिक व सांस्कृतिक परिस्थितीविषयीं अनुकूल शब्द लिहिले तर लगेच नियंत्रक डोळे वगडतात. रशियांत स्वतः जाऊन आल्यानंतर रवींद्रनाथ टागोरांनीं लिहिलेला एक लेख प्रसिद्ध केला म्हणून बंगाल सरकारनें मॉडर्न रिव्ह्यूला तबीं दिली आणि तःसंबंधीं हिंदुस्थानच्या दुय्यम चिटणीसांनीं पार्लमेंटांत असे उद्गार काढिले कीं, “हिंदुस्थानांतील ब्रिटिश राजवटी-बद्दल विपर्यस्त विचारसरणी त्या लेखांत व्यक्त झाली असल्यामुळे” गपादकांना समज देण्यांत आली. ब्रिटिश राजवटीनें काय ध्वज लावले तें ठरविण्याची सगळी काय ती अक्कल नियंत्रकालाच आहे. आमचें मत त्याच्या विरुद्ध असता कामा नये व तें आम्हीं व्यक्तहिं करतां उपयोगी नाहीं. डब्लिन सोमायटी ऑफ फ्रेंचस् या सस्थेला रवींद्रनाथानीं पाठविलेला सदेशदेखील सरकारला आक्षेपार्ह वाटला. सांस्कृतिक बाबींत विशेष लक्ष घालणारे आणि राजकारणापासून जाणूनपुचून दूर राहणारे, हिंदुस्थानला वय आणि साऱ्या जगतांत मान्य असे, जे ऋषिपुत्र्य रवींद्रनाथ त्यांची ही अशी मुस्कटदाबी, मग सामान्य जन म्हणजे कोणत्या झालाचाला ! आणि त्या प्रत्यक्ष दडपशाहीपेशां देखील निःश्यामुळे जें भांतीचें वातावरण निर्माण होतें तें फार विपारी असते. अशा परिस्थितींत वृत्तपत्रव्यवसायांत निर्भीडपणे बोलण्याची व इतिहास, अर्थशास्त्र, राजकारण अथवा चालू घडामोडींविषयीं यथार्थ विवेचन करण्याची गोष्टच बोलावयास नको. राज्यघटना आणि जबाबदार सरकार वगैरे गोष्टींचें देवक बसवण्यास ही फारच शुभ वेळ आहे म्हणावयाची ?

* वृत्तपत्रांच्या कायद्याच्या अंमलबजावणीसंबंधीं मध्यर्थात कायदेमंडळांत सरकारतर्फे सांगण्यांत आलेली माहिती पाहा. (ता. ४-९-३५) जामीन व जप्ति यांचा टोला १९३० सालापासून ५१४ वर्तमानपत्रांच्या डोक्यांत बसला; अधिक जामिनकी भरणें अशक्य झाल्यामुळे ३४८. वृत्तपत्रे बंद पडलीं आणि १६६ वृत्तपत्रांनीं २,५२,८५२ रुपयांचे जामीन भरले.

१९३५ च्या उत्तरार्धांत वृत्तपत्रांची मुस्कटदाबी करणारे अनेक कायदे तयार झाले. त्यांपैकी “क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अँक्ट” कायदेमंडळांत नापास झाला अमूनहि गव्हर्नर जनरलनें शिवकेबाजी करून तो पास केला.

सभ्यां सर्व जगभर विचारमथन चालू असून विद्यमान परिस्थितीविषयी अस्पष्ट पण फार तीव्र आणि सखोल असें असमाधान सर्वत्र फैलावले आहे ही गोष्ट प्रत्येक बुद्धिवंताला ठाऊक आहे. दूर परिणामी स्थित्यंतरे आपल्या दृष्टीसमोर घडून येत असून भविष्यकाळा कसाहि घाट येत असला तरी तत्त्वज्ञान्यांच्या, समाजवेत्त्यांच्या आणि अर्थशास्त्र्यांच्या पक्षपातविरहित ज्ञानचक्षूंनाच केवळ आकलन होईल इतके त्यांचें स्वरूप आतां अगम्य राहिलेले नाहीं. भविष्यकाळाचें स्वरूप कसें असावे हा सर्वांच्याच जिवाळ्याचा प्रश्न होऊन बसला आहे. तेव्हां कार्य-प्रवृत्त झालेल्या निरनिराळ्या समाजशक्तींचा विचार करून स्वतःचा पथ निश्चित करणें हें प्रत्येक व्यक्तीचें कर्तव्य ठरते. एक जग संपून दुसरें जग जन्माला येत आहे. कोणत्याहि प्रश्नाचे उत्तर यावयाचें असेल तर त्या प्रश्नाचें स्वरूप प्रथम समजलें पाहिजे म्हणून उत्तर शोधून काढण्याइतकेंच आपल्यापुढील प्रश्न समजावून घेणें देखील अगत्याचें आहे.

आमच्या राजकारण-विशारदाचे जागतिक घडामोडींविषयीचे अज्ञान अथवा अनास्था आश्चर्यकारक आणि खेदजनक आहे. हे अज्ञान अधिकारीवर्गापैकीं बहुतेक लोकांतमुद्रा आढळून येत असाच कारण सिव्हील सर्व्हिसमधील नोकर आपल्याच डबक्यांत मुखाने उराव टांग करित विहरत असतात अगदीं वरचे जे अधिकारी आहेत त्यांना तेवढा ह्या प्रश्नाचा विचार करावा लागत असल. कारण जागतिक घडामोडींचे निरीक्षण करूनच ब्रिटिश सरकारला आपले धोरण आखावें लागतें. हिंदुस्थानवरल ताया व हिंदुस्थानचे संरक्षण या दोन गोष्टींची छाप ब्रिटिशांच्या परराष्ट्रीय धोरणावर पन्नाच अशाने पडत असते ही जगजाहीर गोष्ट आहे. पण जपाना साम्राज्यशाही, सोव्हियट रशियाचे वाढतें सामर्थ्य, सिनकियांग-मध्ये रशिया, जपान व इंग्लंड यांचीं सुरू असलेलीं कारस्थाने, अथवा मध्यआशिया, अफगाणिस्थान व पर्शिया या देशांतील घडामोडी ह्या सर्वांचा हिंदी राजकारणाशीं फार निकटचा संबंध आहे ह्या गोष्टींचा आपल्या देशांतल कितासे राजकीय पुढारी विचार करित असतील ? मध्य आशियातील परिस्थितीचा शह काश्मीरला बसत असल्यामुळे ब्रिटिश धोरणाचे व स्वसंरक्षणात्मक हालचालींचे ते एक केंद्रस्थान बनून राहिलें आहे.

याहिपेक्षां जगांत होत असणाऱ्या आर्थिक घडामोडीं फार महत्त्वाच्या आहेत. एकोणिसाव्या शतकांतील पद्धतीचा केव्हाच इतिश्री झाली, सभ्यांच्या जगाला त्या काळचे सिद्धांत लागू पडत नाहींत ही गोष्ट आपण ध्यानांत वागवावयास हवी. मागच्या पायरीवरून पुढच्या पायरीवर पाय टाकावयाचा ही जी हिंदुस्थानांत फैलावलेली कायदेपांडती वृत्ति ती निरूपयोगी ठरली आहे; कारण मागच्या पायऱ्या शिल्लक आहेतच कोठे ! बैलगाडी रुळावरून पिटाळली म्हणून कांहीं तिला आगगाडी

म्हणता येणार नाही. तिचे दिवस संपले. ती होळीच्या लांकडांतच जमा केली पाहिजे. रशियाच्या बाहेरदेखील नवोपक्रमांची व अपूर्व अशा फेरबदलांची भाषा सुरू आहे. भांडवलदारी पद्धति कायम ठेवण्याची पूर्ण इच्छा असूनहि “ अतिरिक्त सत्ता प्राप्त झालेल्या वर्गांची खचची करून सत्ताशून्य लोकांचा उद्धार ” करण्याची भाषा रूझवेल्ट बोलत आहे. त्याला यश येईल अथवा न येईल. परंतु त्याची धडाडी व चाकोरीतून आपल्या देशाचा गाडा बाहेर खेचून काढण्याची त्याची इच्छा अमान्य करता यावयाची नाही. धोरण बदलण्याची अथवा आपल्या चुका कबूल करण्याची त्याला धास्ती वाटत नाही. इंग्लंडांतहि मि. लॉइड जॉर्ज ह्यांनी आपल्या नवोपक्रमाची ध्वजा फडकवली आहेच. हिंदुस्थानात देखील अनेक नवोपक्रम व्हावयास पाहिजेत. “ जाणण्यासारखे होते ते सर्व पूर्वीच जाणले आहे आणि करण्यासारखे होते ते सर्व पूर्वीच केले आहे ” ही वृत्ति आत्मघातकी आणि आचरटपणाची ठरेल.

अनेक प्रश्न आपणांस सोडवावयाचे आहेत. तेव्हा मन खरीर करून आपण कार्याला आरंभ केला पाहिजे. जनतेच्या स्थितीत उत्तम प्रकारची सुधारणा घडवून आणणे जर सध्यांच्या सामाजिक आणि आर्थिक पद्धतीला शक्य होत नसेल, तर ती पद्धति जीवत ठेवावी तरी कशाला ? तशी सुधारणा घडवून आणिल अशी दुसरी एकादी पद्धति उपलब्ध आहे काय ? केवळ राजकीय स्थित्यंतर घडवून आणले म्हणून समाजांत आमूलाग्र फरक घडून येणे शक्य होईल काय ? अत्यंत इष्ट भशा प्रकारच्या स्थित्यंतरांच्या मार्गांत जर वरिष्ठ वर्गांचा अडथळा होत असेल, तर जनतेला तशीच विपत्तीत व दारिद्र्यांत खिंतपत ठेवून वरिष्ठ वर्गांच्या हितसंबंधांचेक्षण करित बसणे योग्य कसे ठरेल ? त्यांच्याशी समेट करणे शक्य झाले तर ते हवेच आहे. समेटाच्या न्याय्य-अन्याय्यपणाबद्दल मतभेद होतील. पण अशा प्रमेटाची आज जरूरी आहे. हा समेट म्हणजे अर्थातच एका वरिष्ठ वर्गांचे उच्चाटन करून त्यांच्या जागी दुसऱ्या वरिष्ठ वर्गांची प्रस्थापना करणे नव्हे. शक्य इष्ट असेल तेथे योग्य ती भरपाई द्यावी. कारण भरपाईच्या रकमेपेक्षा लढा झाला प्रसतां लागणारा पैसा किती तरी पटींनी अधिक असणार. परंतु वरिष्ठ वर्ग अशा प्रमेटाला तयार होत नाहीत अशीच दुर्दैवाने इतिहासाची शिकवणूक आहे. ज्या वर्गांचे समाजांतल कार्य सपलेले आहे ते अतिशय मद्र होत जातात, आणि बसेन न अंबारीत नाही तर धुळीत अशी वृत्ति ठेवल्यामुळे ते धुळीलाच मिळाल्याचे राखले दिसून येतात.

खाजगी मालमतेची जप्ती वर्गरेसारखे शब्द भरमसाटपणे वापरले जात आहेत. पण वर्तमान सामाजिक घटनेमध्ये जप्तीची पद्धति सरसकट सुरूच नाही का ? ती बंद व्हावी यासाठी तर समाजांत फेरबदल करावयाचा आहे. मजुरांच्या प्रमफ्लन्चा अपहार अथवा जप्ती हरघडी होत असते. खंड अथवा सारा

भरमसाट प्रमाणांत वाढवून शेतकऱ्यांच्या जमिनी सरतेशेवटीं गिळंकृत करण्यांत येतात. पूर्वी अखिल समाजाच्या माळकीच्या जमिनी व्यक्तींनी बळकावल्या व त्याचें रूपांतर मोठमोठ्या खाजगी जमिनींत झाले. स्वतःचा तुकडा कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी देखील अशाच प्रकारें नाहीशा झाल्या. सध्यांची समाज-पद्धति अपहाराच्या पायावरच आधारलेली असून अपहारावरच ती जगत आहे.

ह्यांतून मार्ग काढण्यासाठीं समाज उत्पन्नावरील कर, मृत्यु-कर, वगैरेसारख्या ज्या उपाययोजना करीत असतो, त्यादेखील जप्ताच्याच स्वरूपाच्या आहेत. कर्जाऊ घेतलेल्या अवाढव्य रकमा रशियन सरकारनेच नव्हे, तर इतर राष्ट्रांनीहि नाकारल्याचीं उदाहरणे नुकतीच घडून आलेलीं आहेत. त्याचें अगदीं ठळक उदाहरण म्हणजे ब्रिटिश सरकारनें नाकारलेलें अमेरिकेचें कर्ज होय. हा किता हिंदुस्थानपुढे ठेवणें किती भयंकर आहे, नाही? तथापि अशा तऱ्हेने केलेली जप्ती अथवा अपहार मूलभूत प्रश्न सोडविण्याच्या कार्मी फारच थोड्या प्रमाणांत उपयोगी पडतो. नव समाजाची रचना करावयाची असेल तर अपहाराचें समूळ उच्चाटनच करावयास हवें.

सध्यांची परिस्थिति बदलण्याचा उपाय शेततांना अशा बदलापासून भौतिक व आध्यात्मिक नुकसान किती पोचेल त्याची गणते केली पाहिजे. केवळ तात्पुरत्या लभ्यांशाकडे दृष्टि देऊन चालणार नाही. आपण ज्या पद्धतीचा स्वीकार करतो तिच्या योगानें भौतिक व आध्यात्मिक अशा दोन्हां तऱ्हेच्या मानवा सुखात व प्रगतीत सरते शेवटीं किती भर पडेल त्याचा अंदाज करणें जरूर आहे. परंतु ही मोजदाद करतांना सद्यस्थिते न बदलल्यामुळे होणारें अपरेमित नुकसान, आशाभंग झालेले व अनिष्ट मार्गाला लागलेले जीव, उपासमार व हालअप्रेथा आणि आध्यात्मिक व नैतिक अधोगति यांचादेखील नोद व्हावयास हवी. वर्षाकाठी येणाऱ्या पुराप्रमाणें सध्याचा हा आर्थिक पद्धति असख्य लोकांना जावें बुडवून मृत्युसागराकडे ओढून नेत आहे. गाडग्यामडक्यांनीं पाणी उपसून काढून हा पुर थांबवणें अथवा संकटग्रस्त लोकांना वांचविणें शक्य नाही. त्यासाठीं बंधारेच उभारले पाहिजेत, कालवे खणले पाहिजेत आणि पाण्याच्या सहारक शक्तींना लगाम घालून त्यांना मानवी हितासाठीं राबविलें पाहिजे.

समाजसत्तावादाला इष्ट वाटणारें स्थित्यंतर तडकाफडकीं चार-दोन कायदे मजूर करून घडवून आणतां येणार नाही ही गोष्ट स्पष्ट आहे. परंतु काहीं मूलभूत कायदे व त्याची अमलबजावणी करण्याचें सामर्थ्य हीं प्रगतीची दिशा नक्की करण्यासाठीं व नव्या समाजरचनेचा पाया आखण्यासाठीं आवश्यक असतात. आपणास जर समाजरचनेची प्रचंड इमारत उठवावयाची असेल तर नशिबावर हवाला ठेवून चालणार नाही. थबकत थबकत काम चाललेच आहे व मध्यतरींच्या काळांत, उभारलेली इमारत ढांसळून पडतेच आहे अशा प्रकारें काम करून निभाव लागणार

नाहीं. मार्गातील प्रचंड अडथळे दूर सारले पाहिजेत. लुबाडणें हें ध्येय नसून पुरवठा करणें, सध्यांची चणचण घालवून समृद्धि निर्माण करणें हे आपले ध्येय होय. परंतु तें साध्य करून घेतांना समाजाची प्रगति कठित करणाऱ्या मार्गावरील आडकाठ्या आणि स्वार्थरूपी सराटे उडवून लोटून टाकावयास हवेत. आणि आमचा आवड-निवड अथवा न्यायाची कल्पना याचा विचार करून हा नवा मार्ग आंखण्यांत येणार नाही, तर जो आर्थिक दृष्ट्या योग्य, बदलत्या परिस्थितीशी जुळता, प्रगतिक्षम व अधिकांत अधिक लोकांना कल्याणप्रद असा ठरेल, तोच मार्ग पसत करण्यांत येईल.

मात्र हितसंबंधांत विरोध येणे अपरिहार्य दिसते. दोघांनाहि कल्याणप्रद असा मध्यम मार्ग उपलब्ध झालेला नाही म्हणून कोणत्या गटांत जावयाचें ते प्रत्येकानें ठरवून ठेवावें. परंतु ते ठरविण्याच्या आधीं आपण परिस्थिति समजावून घेणें आवश्यक आहे. समाजवाद भावनेला पटतो एवढ्यानें भागणार नाही. वस्तुस्थिति, पूर्वोत्तरपक्ष आणि तपशीलवार टीका याच्या कसोटीवर घामून तो आपण आपल्या बुद्धीला पडविला पाहिजे. पाश्चात्य देशांत अशा प्रकारचें वाङ्मय मुबलक निर्माण झाले आहे. परंतु हिंदुस्थानमध्ये अशा वाङ्मयाचे दुर्भिक्ष असून अनेक चांगल्या चांगल्या ग्रंथांना या देशात मज्जाव करण्यात येतो परंतु इतर देशातील पुस्तके वाचली म्हणजे मर्ध संपले असें नव्हे. समाजवाद हिंदुस्थानांत प्रस्थापित करावयाचा तर हिंदुस्थानांतलें परिस्थितीला अनलक्षणच त्याची माडणी होणे जरूर असल्यामुळे देशांतलें परिस्थितीचा मसाले असा अभ्यास होणें अवश्य आढे. असा अभ्यास करून तपशीलपूर्णच योजना आखणारे तज्ज्ञ आपणांस मिळाले पाहिजेत. परंतु दुर्दैवाने आमच्या बहुतेक तज्ज्ञांच्या पायात मरकारची अथवा निममरकारां विश्वविद्यालयाची रुपी वेडी अडकली असल्यामुळे त्यांची मजल फार लाववर जात नाही.

समाजवाद प्रस्थापित करण्यास केवळ औदिक तयारी पुरेशा नाही. इतर सामर्थ्यहि जमविले पाहिजे तथापि बुद्धीच पाठवळ असल्याअसाय विषयाचें बिनचूक आकलन होणार नाही व प्रचंड अशा चलवळहि आपणाम उभारता यावयाची नाही. सध्यांच्या घडाला हिंदुस्थानांत शेतकऱ्यांचा प्रश्न हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न होऊन बसला अजून त्यांचे महत्त्व पुढेहि कदाचित तसेच राहिल परंतु त्या प्रश्नाच्या ग्यालोत्याल उद्योगव्यापें महत्त्व अजून त साम्ये वाढत आहे. शेतकऱ्याचें राज्य हें आपले ध्येय की कामकऱ्याचे राज्य हे आपलें ध्येय? आपल्या देशात शेतकांचें वर्चस्व हे राहणारच, परंतु आपण उद्योगव्याप्यांची मुद्धा प्रगति केली पाहिजे असें मला वाटते.

आमच्याकडील पहिल्या प्रतीच्या कारखानदारांच्या कल्पना देवाळ कमालीच्या मागसलेल्या आहेत; त्यांची भाडवलशाही मुद्धां अद्ययावत् नाही. जनसमुदाय इतका दरिद्री आहे की तो कधीं कधीं आपला गिऱ्हाडक बनेल असें त्यांना वाटत नसल्या-

कारणानें मजुरी वाढवा अगर कामाचे तास कमी करा असें म्हटले कीं ते दांतओठ खाऊ लागतात. अलीकडे कापड-गिरण्यांतील कामाचे तास दहावरून नवावर आले आहेत ही सवय पुढें करून अहमदाबादन्या गिरणीमालकांनीं उक्तें काम करणाऱ्या कामगारासकट सर्वांचीच मजुरी छोटली आहे. म्हणजे कामाचे तास कमी झाल्या-बगेबर प्राप्ति कमी झाली व त्यामुळें आर्थाचा निकृष्ट असणाऱ्या राहणीचे मानहि उतरलें. गिरण्यांतून यंत्रसुधारणा झपाट्यानें होत चालली असून त्यामुळें मजुरा-वरील कामाचा वोजा व त्याचे श्रम वाढत आहेत. त्याच्या मजुरीत मात्र त्या प्रमाणांत वाढ होत नाही. औद्योगिक क्षेत्रांतील सर्व दृष्टिकोणच अत्यंत पुराणा असा आहे. सध्दि सापडली कीं मालक गडगज नफा मिळवितात, पण मजुराला मात्र तसाच रस्त्यात ठेवतात. आणि बाजारभाव पडले कीं पगारकाट केल्यावांचून कारखाने चालविणें शक्य नाही अशा व्याधीहि मालकवर्ग सांगू लागतो! त्यांना सरकारकडून मदत मिळते इतकेंच नव्हे, तर मध्यम वर्गाची देखील सहानुभूति बहुधा त्यांच्याच वाजूला असते परंतु एकदरीनें पाहतां बगालमधील जूटमजुरीपेक्षां व खाण-कामगारांपेक्षां कापडान्या गिरणींतील मजुरांची स्थिति जरा बरी आहे. छोट्यांत छोट्या कारखान्यांत काम करणाऱ्या मजुरांची स्थिति तर खरोखरीच अत्यंत निकृष्ट दर्जाची असते. जूट व कापड-गिरण्यांच्या लक्षाधीश मालकांचे भव्य प्रासाद आणि त्यांच्या सुखविलासार्थी प्रदर्शनें पाहार्वी आणि अर्धनग्न मजुरांच्या तबेल्याकडे दृष्टि टाकावी, म्हणजे मनाला फारच उत्कृष्ट असा बोध होईल. पण हे विरोध असावयाचेच असे मानून आपण बागत असल्यामुळे आपल्या अन्तःकरणावर अशा दृष्ट्यांचा परिणाम घडत नाही.

हिंदा मजुराचे नशीब फुटकें तर खरेंच, परंतु प्रार्थान्या दृष्टीने विचार केला तर हिंदा शेतकऱ्यापेक्षां त्यांचीच स्थिति बरी असें म्हणावें लागेल. शेतकऱ्याची एक सोय मात्र फार छान होते त्याला मुवलक ताजी हवा मिळते आणि मजुराप्रमाणें उकिरड्यासारख्या घरात त्याला राहावें लागत नाही. परंतु दारिद्र्यांत तो असा आकठ बुडालेला आहे कीं, गांधीजींनीं म्हटल्याप्रमाणे हवाशांर अशा आपल्या खेड्याला सुद्धा तो उकिरड्याचें स्वरूप प्राप्त करून देतो. सहकार्यांच्या अथवा सामाजिक हितासाठीं कराव्या लागणाऱ्या सामुदायिक प्रयत्नांच्या कल्पनादेखील त्याच्या मनाला शिवत नाहीत. त्याबद्दल त्याला दोष देणें फार सोपे काम आहे. परंतु चोहोकडून गांजलेला व अव्याहत खडतर श्रम करणारा असा विचारा शेतकरी करील तरी काय ! तो जिवत तरी कसा राहतो याचेच मला आश्चर्य वाटतें. १९२८-२९ साली पजाबांतील शेतकऱ्याची दैनिक प्राप्ति सुमारे ९ आण्यांची होती असें सिद्ध झाले आहे. ती १९३०-३१ साली ३ पैशांवर आली. आणि हा पजाबांतील शेतकरी मयुक्तप्रांत, विहार आणि बगाल या प्रांतांतील शेतकऱ्यांपेक्षा फार मज्जी असे मानण्यांत येते मयुक्त प्रांताच्या गोरमपूर नगरे पर्वतकडील

जिल्ह्यांत तर आर्थिक मंदीच्या अगोदर म्हणजे ऐन भरभराटीच्या काळांत शेतावरील मजुराला रोज २ आणे मिळत असत. असल्या महाभयकर परिस्थितींत भूतदयेच्या अथवा ग्रामसुधारणेच्या रथानिक प्रयत्नांनी सुधारणा घडवून आणू असें म्हणणें म्हणजे शेतकऱ्यांची व त्यांच्या दारिद्र्याची टवाळी करण्याप्रमाणें आहे.

मग ह्या कर्दमांतून आपण बाहेर पडणार तरी कसे ? इतक्या हीन स्थितीस पोहोचलेल्या जनसमुदायाचा उद्धार करणे अवघड असलें तरी मार्ग काढता येईल ह्यांत शका नाही. परंतु सधःस्थितीत ज्यांना बदल नको त्यांच्याकडून विरोध होत असतो हीच खरी अडचण आहे. साम्राज्यशाहीचा अमल चालू असतोपर्यंत कोणताहि बदल होणें शक्य वाटत नाही. आगामी काळात हिंदुस्थान कोणता मार्ग स्वीकारील ? समाजवाद आणि लष्करी भाडवलशाही (फासझम) ह्या आधुनिक युगांतील दोन प्रमुख प्रवृत्ति असून अधूनमधून प्रवृत्ति व गट हळूहळू नामशेष होत चालले आहेत. हिंदुस्थान राष्ट्रीय समाजवादाकडे म्हणजे एक प्रकारच्या लष्करी भांडवलशाहीकडे वळेल असें सर माल्कम हॅले यांनी भाकित केलेलें आहे. अगदीं नजीकच्या भविष्यकाळापुरते त्यांचे भाकित कदाचित् खरेहि ठरेल. हिंदुस्थानांतील व विशेषतः बंगालमधील तरुण स्त्री-पुरुषांत लष्करी भांडवलशाहीच्या कल्पना उदित होत असल्याचीं चिन्हे स्पष्ट दिसत असून काँग्रेस-मध्येहि त्यांचे प्रतिबिंब दिसूं लागलें आहे. पाशावा अत्याचारांशी लष्करी भांडवलशाहीचें दृढ साहचर्य असल्यामुळे काँग्रेसमधील अहिंसावादी जुन्या पुढाऱ्यांना लष्करी भांडवलशाहीचा तिटकारा वाटतो. परंतु लष्करी भाडवलशाहीच्या मार्गे खाजगी मालमत्ता संरक्षण करणाऱ्या व वरिष्ठ वर्गाचे हितसंबंध नष्ट न करतां ते नियंत्रित करणाऱ्या सामन्वयिक राज्यंत्रणाच्या तत्त्वज्ञानाचा जो आभास निर्माण करण्यांत येत असतो तो त्यांना मान्य होईलसें वाटतें. जुनें ठेवणारा व नवे पचवणारा हा मार्ग सुरुवातीला मोठा आकर्षक दिसतो. तो अनुसरणें शक्य आहे कीं नाही ते अलाहिदा.

लष्करी भांडवलशाहीचा जोमदार पुरस्कार साहजिकच मध्यम वर्गातील तरुणांकडून होणार. वस्तुस्थिति पाहिली तर असें दिसेल कीं, मध्यम वर्गातील कांहीं गटच क्रांतिकारक आहेत, शेतकरी कामकरी वर्ग नव्हेत. अर्थात् कारखाने वगैरेतून काम करणाऱ्या मजुरांत सुप्त असें क्रांतिसामर्थ्य मध्यमवर्गापेक्षा अधिक असतें ही गोष्ट निःसशय. राष्ट्रवादी मध्यम वर्गांत लष्करी भांडवलशाहीचीं बीजे पेरण्यास सुपीक जमीन मिळेल. परंतु जोपर्यंत येथें परराज्य आहे तोपर्यंत युरोपप्रमाणें लष्करी भांडवलशाहीचा फैलाव येथें होणें शक्य नाही. कारण हिंदुस्थानांतील लष्करी भांडवलशाहीला सुद्धां स्वातंत्र्यासाठीं लढावें लागणारच; तेव्हां तिला ब्रिटिश साम्राज्यशाहीशीं सोयीक जुळवून चालावयाचें नाही. आणि स्वातंत्र्यासाठीं जनतेचें पाठबळ तर हस्तगत केलेंच पाहिजे. ब्रिटिश सत्ता पार झुगारून दिली तर मात्र वरिष्ठ

मध्यम वर्ग व भांडवलदार यांच्या साहाय्याच्या बळावर लष्करी भांडवलशाहीची वाढ झपाट्याने होणे शक्य दिसते.

पण ब्रिटिश सत्तेचा पाय येथून लवकर निघेल असें लक्षण दिसत नाही. शिवाय ब्रिटिश सरकारच्या जबर दडपशाहीला न जुमानतां समाजवादी कल्पनांचा प्रसारहि इकडे होतच आहे. हिदुस्थानांत कम्युनिस्ट पक्ष येकायदेशीर ठरविण्यांत आला असून कम्युनिस्टाविपर्यीं सहानुभूति बाळगणाऱ्यांची व प्रगतिपर कार्यक्रमाचा पुरस्कार करणाऱ्या मजूर-सघांचीहि कम्युनिस्टांतच गणना करण्यांत येत असते.

लष्करी भांडवलशाही व समाजवाद या दोहोपैकीं समाजवादालाच माझी पूर्ण सहानुभूति आहे. माझ्या मनाचे धागे अथापि एकोणिसाव्या शतकांत बरेचसे गुरफटलेले असून माझ्या मनावर बसलेला भूतदयात्मक प्रागतिक परंपरेचा ठसाहि साफ धुवून निघालेला नाही हे ह्या पुस्तकावरून लक्षात येईलच. ही मध्यमवर्गीय विचारसरणी सावलीप्रमाणे माझ्या मागोमाग जेथें तेंथें येत असलेली पाहून अनेक समाजवाद्यांना मोठा उद्वेग वाटत असेल. मला शब्दप्रामाण्याचा तिटकारा आहे आणि काले मार्क्सच्या ग्रंथांना अपौरुषेय श्रुतीप्रमाणे मानून आधुनिक कम्युनिस्टांप्रमाणे त्यांचे जटापाठ, घनपाठ करावे व पाखंड्यांना निपटून काढावेत हें धोरण मला पसत नाही. रशियातील अनेक गोष्टी व विशेषतः शाततेच्या काळांत तेथे घडलेली अतिरिक्त हिंसा देखील मला गर्ह्य वाटते. तथापि कम्युनिस्ट तत्त्वज्ञानाकडे मात्र मी अधिकाधिकच आकर्षित होत चाललो आहे.

मार्क्सचीं कांहीं विधाने चुकली असतांल, त्याचा मूल्य सिद्धांत बरोबर नसेल, त्याबद्दल अधिकाराने बोलण्याची माझी लायकी नाही. परंतु सामाजिक देहासवधींचे त्याचे सूक्ष्म व बिनचूक ज्ञान केवळ अलौकिक होते. आणि हे सूक्ष्म ज्ञान त्याच्या शास्त्रीय अनुमानपद्धतीमुळेच त्याला प्राप्त झालें असावें. ह्या मार्क्सप्रणीत अनुमानपद्धतीची कसोटी गतेतिहासाला व चालू घडामोडींना लावली म्हणजे त्यांचें आकलन जितक्या उत्तम रीतीने होते तितकें दुसऱ्या कोणत्याहि पद्धतीचा अवलंब करून होणार नाही. आणि ह्याच कारणामुळे आजच्या जगांत चाललेल्या स्थि-यतरांचे मर्मग्राहि व सूक्ष्मविवेचनात्मक असं पृथक्करण फक्त मार्क्सवादी लेखकांच्या हातूनच झालेलें आढळून येईल. उत्तर कालातील सामाजिक प्रवाहांकडे मार्क्सचे लक्ष गेलें नाही अथवा त्यांना क्षुद्र लेखण्यांत त्याची चूक झाली हें सिद्ध करणें सोपे आहे. मध्यमवर्गांत क्रांतिकारक घटक निर्माण होतात हें आज ठळकपणें दिसत आहे. परंतु शब्दप्रामाण्याचे उच्चाटन, एका विशिष्ट दृष्टिकोणावर व तर्कपद्धतीवर भर, आणि मनुष्यकर्माकडे पाहण्याचा विशिष्ट दृष्टि ह्या मला मार्क्सवादांतील बहुमोल गोष्टी वाटतात. मार्क्सनें दाखवलेल्या मार्गानें गेलें म्हणजे सद्यःकालीन समाजाचें सम्यक् दर्शन घडून कार्याचा आणि या कोंडीतून बाहेर नेऊन सोडणाऱ्या वाटेचा बोध होऊ लागतो.

त्याची कार्यपद्धति देखील ठोकळेवजा व नाफेरवादी नाही. परिस्थित्यनुरूप बदलणारी अशी ती आहे. निदान लेनिनचे मत तरी तसे दिसते. बदलत्या परिस्थितीला जुळता असा कार्यक्रम आंखून लेनिनने आपल्या मताचे बिनतोड समर्थन करून दाखविले आहे. “एका विशिष्ट घटकेला विकासाच्या एका विशिष्ट ईयत्तेपर्यंत पोचलेल्या प्रत्यक्ष परिस्थितीची तपशीलवार छाननी केल्याशिवाय चढाईची निश्चित साधनें कोणती ह्या प्रश्नाचे अस्त अथवा नास्त पक्षी उतर देण्याचा प्रयत्न करणें म्हणजे मार्क्सवादाचा त्याग करण्याप्रमाणे आहे.” “कोणतीह गोष्ट निर्णयात्मक नाही: परिस्थितीपासून आपण नेहमी बोध घेत असले पाहिजे,” अशी लेनिनची वाक्ये आहेत.

मार्क्सवाद्यांचा दृष्टिकोण अशा प्रकारें विशाल व सर्वकप असल्याकारणानें खरा ज्ञाता समाजवादी सर्व समाजजीवन हे कांहीं अशीं एकदेहात्मक आहे असे समजतो. राजकारण म्हणजे सविसाधूषणाची तारीखवार जंत्री, अथवा मार्ग हुडकण्यासाठी चाललेली अधारांतील धडपड, असे तो मानीत नाही. ज्या कल्पनांसाठी व ध्येयासाठी तो झगडतो, त्यांच्या योगानें त्यांच्या धडपडीला व स्वार्थत्यागाला कांहीं अर्थपूर्णता प्राप्त होत असते. मानवी भवितव्य सत्यसृष्टीत उतरवण्यासाठी ज्या प्रचंड फौजा पुढे सरसावत आहेत, त्यांच्यापैकीच आपण एक आहोत अशी भावना त्यांच्या मनांत प्रज्वलित होऊन इतिहासाच्या खाद्याशी खांदा भिडवून आपण चाललो आहो असा विश्वास त्याला वाटू लागतो.

सर्वच समाजवादी समाजाकडे अशा दृष्टीने पाहत असतील असें नव्हे. समाजजीवनाच्या एकदेहीपणाची पुरेपुर कल्पना कदाचित् एकाद्या लेनिनलाच ग्रहण करता आल्यामुळे त्याचे कार्य उत्तरे प्रभावी झाले असावे परंतु सामाजिक आंदोलनाचें तत्त्व ज्या ज्या समाजवाद्यांच्या उमगलेले आहे, त्याला त्याला थोड्याफार प्रमाणात तरी ही कल्पना आलेली असतेच.

पुष्कळशा कम्युनिस्टांबरोबर चर्चा करताना टोके शांत ठेवणे फार कठीण जातें दुसऱ्यांना दुखविण्याची त्यांना एक विचित्र सवय जडलेली आहे. परंतु त्यांचे जीवन मोठे खडतर असून रशियाव्यतिरिक्त इतर देशात त्यांना आत्यंतिक अडचणींशी झगडावे लागत आहे त्यांचे अलोट वैय्य व कड्या स्वार्थत्याग मला नेहमीच कौतुकास्पद वाटतो लक्षावधी अज्ञात लोक नानातःच्या अनेक हालअपष्टा भोगत असतात, तसेच कम्युनिस्ट दखल अत्यंत हालत दिवस घालवतात. पण निर्दय आणि सर्वशक्तिमान अशा देवाची ही मारी करणा आहे असा आवळ विश्राम ठेवून ते हाल काडीत नाहीत. तर मानवी जीवनात इतिहासप्राप्त अशी ही दुःखे आहेत असे मानून ते वागतात, आणि त्यांच्या वागण्यात एक प्रकारचा उदासवाणी परंतु अभिजातपणाची लक्षा उमटलेला आढळून येते.

रशियांत चाललेल्या सामाजिक प्रयोगांना यश लाभो वा न लाभो, मार्क्सच्या सिद्धांतांचे गुणावगुण त्यावरून ठरणार नाहीत. रशियांतील प्रयोग कांहीं अस्मानी-मुलतानी होऊन अथवा शत्रुपक्षांच्या सामुदायिक चढाईमुळे फरानील गुड्यां. तसा फारसा संभव दिसत नसला, तरी रशियातील प्रयोग अयशस्वी होतील अशा कल्पना करणें शक्य आहे. परंतु रशियाचे प्रयोग फसले तरी रशियांत झालेल्या प्रचंड सामाजिक उलथापालथीचें महत्त्व कर्मा व्हावयाचे नाही. तथें घडलेल्या अनेक गोष्टी माझ्या स्वभावाला मुळीच परवडत नाहीत. तरी देखील तेथील सामाजिक प्रयोगांनी जगाला आशेचा सर्वश्रेष्ठ असा मार्ग दाखवून दिला आहे असें मात्र मला वाटतें. मला भीति वाटते ती एवढीच की हिंसेच्या व दडपशाहीच्या अतिरेकामुळे रशियांत अशी एक प्रथा रूढ होऊन राहिल की जी बुजतां बुजणार नाही. तथापि आपल्या हातून झालेल्या प्रमादापामन योग्य तो बोध घेण्याची तयारी रशियान्या भाग्यविधात्यांनी ठेवलेली आहे, ही गोष्ट त्यांच्या गुणाचीच निदर्शक होय. चुकीचें धोरण ते मागे घेतात आणि पुन्हां नवी उभारणी करतात. ध्येयाचा नदादीप त्यांच्या हाती सतत पाजळलेला असतो. कम्युनिस्ट आंतरराष्ट्रीय मडळामार्फत इतर देशांत चालवलेल्या कार्याची मात्र वाताहात झालेली आहे. पण सध्या ते उद्योग त्यांनी आंखडते घेतलेले दिसतात.

हिंदुस्थानकडे पाहिले तर समाजवाद “ वहोत दूर ” आहे असें वाटतें. बाह्य परिस्थितांच्या दडपणानें इतिहासाला झपाट्यानें पुढें ढकललें तर गोष्ट निराळी. सध्या आपणाला दोन हात करावयाचे आहेत ते समाजवादाशी नव्हेत, तर जातिवादाशी. हिंदुस्थानांतील जातीय दृष्टि अगदीच अंध आहे. कर्तृत्ववर्तांचे सारें कर्तृत्व ह्या चवळी-पावलीएवढ्या क्षुद्र गोष्टींत, कारस्थानात आणि डावपेंचांत संपून जातें व ते एकमेकांवर मात करण्यात गुंतलेले असतात. जग सुधरावें, उजळवें असे त्यांच्यापैकी फारच थोड्यांना वाटत असेल पण कदाचित् हे ढग वळवाचे ठरून लवकरच पागूनहि जातील.

या जातीय अधारातून कोप्रेम मुक्त राहिलेला आहे. परंतु तिचा दृष्टिकोण देखील कनिष्ठ मध्यमवर्गीय अमून जातीय व इतर दुःखांच्या परिहाराचे उपाय शोधतांना तो दृष्टिकोन कायमच राहतो. पण तशी दृष्टि ठेवून कोप्रेसला यश येणार नाही. कनिष्ठ मध्यमवर्गाची ती प्रतिनिधि बनली आहे. कारण आज तोच वर्ग चळवळ्या आणि क्रान्तिकारक असा आहे. परंतु दिसतो तितका तो वर्ग प्रबळ नाही. दोन बगलाकडून दोन शक्तीचें जोराचें दडपण त्यांच्यावर पडत आहे. एक बलाढ्य अमून दुसरो या घटकेला कमकुवत असली तरी तिचे बळ झपाट्यानें वाढत आहे. कनिष्ठ मध्यमवर्गाच्या जीवनांत ही मोठी आणीबाणीची वेळ येऊन ठेपलेली अमून भविष्यकाळांत ह्या वर्गाचें पाऊल कसें पडेल ते सांगतां येणार नाही. राष्ट्रीय स्वातंत्र्य मिळवण्याचे इतिहासदत्त कर्तव्य पार पाडल्याशिवाय बलाढ्य अशा

वरिष्ठवर्गाला जाऊन मिळणें सद्दां त्याला शक्य होणार नाही. परंतु असें घडून येण्याच्या अगोदरच सध्या कमताकद दिसणारा दुसरा वर्ग शक्तिसंपन्न वृत्त तो कनिष्ठ मध्यमवर्गाला आपल्या मार्गाकडे वळवील अथवा त्याला हळूहळू हुसकूनहि लावील. परंतु राष्ट्रीय स्वातंत्र्याचा प्रश्न जोपर्यंत बऱ्याच प्रमाणांत सुटला नाही, तोपर्यंत काँग्रेसचें वर्चस्व हिंदी राजकारणांत कायमच राहणार

कोणत्याहि प्रकारच्या हिंमामय कार्यक्रमाचा विचारच आपणांस कर्तव्य नाही; कारण तो कार्यक्रम अनिष्ट व निष्फळ ठरेल. तुरळक व फुटकळ अशीं हिंसाकर्म अद्यापि घडत अमलीं तरी ह्या कार्यपद्धतीचे वैफल्या लोकांच्या लक्षात येऊन चुकले आहे असें मला वाटते हिंमेचा मार्ग स्वीकारला तर हिंसा आणि प्रतिहिंसा यांच्या गुताड्यात सांपडून त्यांतून बाहेर पडता पडतां आपली दमछाट होईल.

कोणी म्हणतात की आपणांत एकी करून आपण एकजूट करावयास हवी. आपल्या काव्यशक्तीचा उपयोग करून श्रीमती सरोजिनी नायडू एकजुटीची तरफदारी करीत अमतात स्वतः कवयित्री अमत्यामुळे सवाद आणि मुसगति याचा आग्रहानें पुरस्कार करण्याचा त्यांना अधिकारच आहे. “एकजूट” केव्हांहि इष्टच आहे; मात्र त्यांत खरीखरी जूट असावी. पण या शब्दाची फोड करू लागले म्हणजे असे निष्पन्न होते की मूठभर पुढ्यांत समेट घडवा एवढेच ह्या शब्दाचा आग्रह धरणाराना हवे आहे. अमली एकजूट झाल्यावर सर्वांत अधिक नेमस्त व फाजिल दक्ष अमतात ते ठरवतील ते ध्येय व म्हणतील ती चाल असा प्रकार घडतो. पुष्कळ पुढ्यांना कमत्याहि प्रकारची हालचाल सोसत नाही, ही गोष्ट तर सुविख्यातच आहे. तेव्हां एकजुटीचा परिणाम असा घडेल की मळ्याच्या पुजक्याप्रमाणे सर्व गट बसण्या जागीं आळून राहतील, अथवा मनगटाशीं मनगट जुळवून मोहरा करण्याऐवजीं सर्वजण माघार घेण्यांत मात्र एकजूट दाखवतील !

दुसऱ्या लोकांशीं आम्हां सहकार्य करणार नाही अथवा त्यांच्याशीं समेट करणार नाही असें म्हणणे अर्थात्च वेडेपणाचें होईल. जीवनाचे व राजकारणाचे मार्ग इतके सरथोपट नसतात. त्यांची विलक्षण गडत झालेली आढळते. लेनिन एवढा कगोल क्रांतिकारक, पण त्यानें असे म्हटले आहे की, “समेट न करतां, जग देखील मार्ग न सोडतां पुढें जाऊ असें म्हणणे हे क्रांतिकारक वर्गाला शोभसें धोरण नसून तो बुद्ध्याचा उधळपणा आहे.” राजकारणांत तडजोडी ह्या व्हायच्याच, त्यांची खत वाळगण्याचे कारण नाही. परंतु आपण समेट केला अथवा न केला तरी प्रधान गोष्टींना नेहमींच प्रथम स्थान मिळेल आणि गौण गोष्टींना त्यांच्यापेक्षां अधिक महत्त्व प्राप्त होणार नाही, याबद्दल मात्र विशेष दक्षता राखली पाहिजे. आपली तत्त्वे व आपले ध्येय ठाम असल तर तात्पुरत्या समेटाने काहीं विघडावयाचे नाही. परंतु आपल्या दुर्बल देशवाधवांचीं मते दुखावू नयेत म्हणून आपण आपल्या तत्त्वापासून आणि ध्येयापासून च्युत झालो तर मात्र धोका उत्पन्न

होतो. आणि लोकांना दुखवण्यापेक्षा लोकांची दिशाभूल करणे हे अत्यंत निंदास्पद कर्म आहे.

चालू प्रसंगाविषयीचे माझे लिहिणे थोडेसे संदिग्ध व थोडेसे पुस्तकी थाटाचे आहे व तटस्थ माणसाची भूमिका स्वीकारण्याचा मी प्रयत्न करित आहे. पण प्रत्यक्ष कार्याचे शिंग वाजले की मला तटस्थ राहतांच येत नाही. पुरेसे कारण नसले तरी सुद्धा मी बेधडक कोणत्याही कार्यात उडी टाकतो, असे माझ्याविषयी लोक अनेकदा बोलत असतात. यापुढे मी कोणता मार्ग पत्करावा ? माझ्या देशवांधवांना मी कोणता मार्ग सुचवावा ? सार्वजनिक कामामध्ये लुडबुड करणाऱ्या माणसान्या अर्गी जो एक सावधपणा येत असतो, त्याचा लगाम बसल्यामुळेच या घटकेला कोणतेहि मत ठामपणे देण्याचे मी टाळीत आहे. पण सत्य बोलावयाचे तर मला या प्रश्नाची उत्तरे खरोखरीच देता येणार नाहीत व ती उत्तरे शोधून काढण्याचा प्रयत्नहि मी केलेला नाही. या घटकेला कोणतेहि कार्य करता येणे शक्य नाही; मग वृथा शीण तरी घ्या का ? नाही म्हटले तरी विचारचक्र भ्रमत राहतेच, पण ते अपरिहार्य आहे. तुरुंगात असेपर्यंत तरी ताबडतोब कोणता कार्यक्रम हाती घ्यावा ह्यासंबंधी विवचना करून डोकें शिणवू नये अशी दक्षता मी बाळगीत असतो.

तुरुंगामध्ये असले म्हणजे चळवळीपासून आपण फार दूर आहो असे मनाला वाटते. कार्याची लगाम आपल्या हाती येण्याऐवजी परिस्थितीच खोगीरच आपल्या पाठीवर चढते, व कांहीं तरी घडेल का, कांहीं तरी होईल का, अशी मार्गप्रतीक्षा करीत बसावे लागते. हिंदुस्थानातल्या व जगातल्या राजकीय व सामाजिक प्रश्नांबद्दल मी मारे लिहितो आहे; परंतु माझे घर बनलेल्या ह्या तुरुंगरूपी स्वयंपूर्ण अशा चिमुकल्या जगाला त्याची थोडी तरी दखल आहे का ? कैद्याचे सारं लक्ष एका गोष्टीवर खिळलेले असते. ती म्हणजे स्वतःच्या सुटकेची तारीख.

नैनीच्या व आलमोन्वाच्या तुरुंगांत अनेक कैदी माझ्याकडे येऊन ' जुगली ' - विषयी मोठ्या अशीरतेने विचारपूस करीत असत. मला प्रथम प्रथम त्या शब्दाचा अर्थच कळना; पण नंतर मला समजले की जुगली म्हणजे ज्युबिली. बादशहाच्या रौप्यज्युबिलीसंबंधी बातम्या येत होत्या, म्हणून ही विचारपूस सुरू होती. ज्युबिली म्हणजे कांहीं कैद्यांची सुटका, निदानपक्षी बऱ्याचशा शिक्षेची माफी एवढाच अर्थ त्यांना परंपरेने ठळक झाला होता. त्यामुळे प्रत्येक कैदी व विशेषतः लाय शिक्षेचे कैदी जुगलीची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत असतात. राज्यघटना, पार्लमेंटचे कायदे, अथवा समाजवाद यांच्यापेक्षा त्या विचारांना ' जुगली ' किती तरी अधिक महत्त्वाची वाटत असते.

भरतवाक्य

कर्म करीत असवे एगडेच आपल्या लक्षात किहित आटे. श्रमाचे फळ चाखवे
अम किहितेले नाही

—रासमुड. *

संपले माझे निवेदन. माझ्या जीवनातील प्रसंगांचे हें आत्मप्रधान कथानक
मी आज १४ फेब्रुवारी १९३५ रोजी आलमोन्त्याच्या जिन्हा-तुरुगांत लिहून
पुरे करीत आहे. याच तुरुगात बरोबर तीन महिन्यापूर्वी मी माझा ४५ वा वाढदिवस
साजरा केला. मला वाटते की मी अद्यापि पुष्कळ वर्षे जगेन. कधी कधी वार्धक्याच्या
कल्पनेने मन झांकोळून जाऊन गात्रे थकून जातात, तर कधी कधी मला उत्साहाचे
व उल्हासाचे भरते येते. माझे शरीर चांगले टणक आहे. आघात झाल्यानंतर माझे
मनही लवकरच पूर्ववत होते, तेव्हा मध्यतरी कांहीं अस्मानी मुलतानी झाली नाही
तर मी पुष्कळ दिवस तग धरीन असे मला वाटते. भविष्यकाळासबर्ची लिहावयाचे
तर आधी माणूस जगला वाचला पाहिजे ना ?

माझा जीवनातील प्रसंग कदाचित् तितके रोमांचकारी नमतील. पण कैदेत
व्यतीत झालेल्या दीर्घकालात रोमांचकारी प्रसंग घडणार तरी कोठून ? बरे,
त्यांत अगामान्य अर्सेही कांहीं नाही, कारण माझ्या असम्य देशवर्तुनी व भगिनीनी
हा चढता पडता काळ तुरुगात काढला त्याचप्रमाणे मीही काढला. तेव्हां
बदलत्या मनोवृत्तीचा, उल्हासाचा व विपणतेचा, धडाडीच्या कार्याचा व जुलुमाने
लादलेल्या एकान्तवासाचा हा इतहास सर्वांना सामान्य अमाच असणार.
जनसमुदायातील मी एक अणु आहे, त्याच्याबरोबर मी दाललो, त्याची छाप माझ्यावर
पडली. वचित प्रसर्गी मीही त्याला हलवले असेल. तरी देखील इतर घटकांप्रमाणे
जनसमुदायामध्ये मी दुडून गेलो अमताह माझे स्वतंत्र जीवन मी अनुभवीत होतोच.
असे प्रसंग आले अमताळ की जेव्हा आम्ही कृत्रिमपणाने वागलों, आणि लटक्या
आवेशाहि दाखवला. परंतु आम्ही जे जे केले त्यात पुष्कळसे निर्भळ असे सत्य होते
व त्या सत्यानेच धुड अहकाराच्या चिखलांतून आमचा उद्धार झाला आहे. आमच्या
अर्गी त्यामुळे अधिक कार्यक्षमता आली, आणि आम्हांला अधिक महत्त्व प्राप्त झाले
तेहि त्यामुळेच. ध्येयाला साजेल असे कार्य शिरावर घेतल्यामुळे जीवनातील ज्या

परमोच्च आनदाची गोडी चाखता येते ती अनुभवण्याचें भाग्यहि आम्हांला लाभले आणि ज्या जीवनात ह्या ध्येयापासून व्रष्ट व्हावे लागेल व अधिक समर्थ अशा शक्तीपुढे निमूटपणें मान तुकवावा; लागेल ते असतोषान्या व अतस्थ दुःस्थान्या विषाने करपलेले जिणें सर्वस्वीं त्याज्य होय. ह्याची जाणीवाहे आम्हांला झाली.

गेल्या कांहीं वर्षांतील अनुभवापासून अनेक फायदे झाले आहेत, पण त्यांतला एक फायदा अत्यंत महत्त्वाचा म्हटला पाहिजे. जीवन हा एक नितान्त रमणीय अनुभव आहे, त्यांत किती तरी शिकण्यामारखे आहे, किती तरी करण्यासारखे आहे असें मला वाटूं लागलें. माझी एकसारखी प्रगति होत आहे असे मला वाटत असे व अज्ञानहि माझी तीच कल्पना आहे. त्या कल्पनेमुळेच माझ्या कार्याला उत्साहाची जोड मिळते, पुस्तके वाचताना माझे मन तळीन होऊन जाते व एकदर आयुष्याला रुचिरता प्राप्त होते.

हें निवेदन लिहीत असताना प्रसंगानुरोधाने जे जे भावनांचे व विचारांचे तरंग उठत गेले ते ते मी चित्रित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हेतु असा की त्या न्या प्रमर्शा झालेली माझ्या मनाची स्थिति लक्षात यावी. कोणत्याहि विचाराची लाट एकदा ओमरून गेली म्हणजे ता पुन्हां उभी करून दाखवणे कठीण असतें. शिवाय त्यानंतर घडलेले प्रसंग देखील आपणाला सहजासहजी विसरतां येत नाहींत त्यामुळे मनात मागाहून उद्भविलेल्या कल्पनांची पडद्यामा माझ्या आयुष्याच्या पूर्वरंगातील कथानकावर खात्रीनेच पडला असता. परंतु माझा मनोविकास कसकसा होत गेला ते कळवणे, ह्या मुल्यतः मर्यादा हेतूनेच हें कथानक लिहिलें आहे. माझ्या लेखनावरून मी कसा होतो हें वळून येण्यापक्षां मी कसे असा अथवा मी कसा आहे यापक्षां माझ्या मनात त्या कल्पना येत त्याच दिग्दर्शन होणार आहे.

माझी माझ्यापूर्वी सर सी. पी. रामस्वामी अय्यर ह्याना भर सभेत असे सांगितले की जनतेच्या भावना माझ्याप्रमाणे (जवाहरलालप्रमाणे) आहेत म्हणून नव्हे, तर माझ्या अर्गी त्यांग, श्रेयनिष्ठा व कडवंपणा वगैरे गुण आहेत म्हणूनच माझ्या पट्टन समाजाला शोका श्रेण्याचा सभय आहे. माझ्यांतील कडवंपणा म्हणजे कवच आत्मवचना आहे असेहि सरमहाशय्यांचा सांगितले आता ज्याच्या मनाला अर्गा सुळ पडली तो स्वतःचें परीक्षण तरी काय करणार ' परंतु या बाबतीत सर सी. पी. च्या बरोबर हुजत घालण्याची माझी इच्छा नाहीं. अलीकडे एकत्येक वर्षांत आमची गांठभेट झालेली नसली तरा एके काळीं होमरूल लीगचे आम्ही दोघेहि चिटणीस होतो त्यानंतरच्या काळांत अनेक गोष्टी घडल्या. सर सी. पी. पायच्या-मागून पायच्या चढत चढत, डोळे फिरतील इत्या उच पदावर विराजमान झालेले आहेत आणि मी मात्र होतो तसाच जमिनावर पडून राहिलो आहे. एकाच राष्ट्रचे आम्ही दोघे नागरिक यापलीकडे कसलेंहि साम्य आज आमच्यांत उरलेलें नाहीं. आज ते हिंदुस्थानातील ब्रिटिश सत्तेचे भाट बनले असून, हिंदुस्थानांतील व इतर देशांतील

हुकुमशाहीचे स्तुतिपाठक झालेले आहेत; आणि स्वतः एका हिंदी संस्थानिकाच्या अरेरावीला आपल्या सहकार्याने भूषवीत आहेत. बहुतेक सर्व वाचतीत आमचे मतभेद असतील असे मला वाटते. परंतु एका छुळक बाबतीत मात्र त्यांचे व माझे एकमत आहे. जनमताचा मी प्रतिनिधि नाही असे जे ते म्हणतात ते त्रिवार सत्य आहे. त्याविषयी माझ्या मनालासुद्धां कोणत्याहि प्रकारची भुरळ पडलेली नाही.

वास्तविक पुष्कळ वेळां माझ्या मनांत अशी शका उत्पन्न होते कीं मी एका तरी व्यक्तीचा प्रतिनिधि आहे काय ? अनेकांच्या मनामध्ये माझ्यासंबंधी मित्रत्वाची अथवा आपुलकीची भावना वसत असली तरी कोणाचाहि प्रतिनिधि असें मला म्हणतां येणार नाही. पौर्वात्य व पाश्चात्य संस्कृतींच्या समिश्र रांध्यापासून मी निर्माण झालों आहे. माझे सूत कुठेच जमत नाही, मी कोठेहि नांदत नाही. माझे विचार व माझा जीवनविषयक दृष्टिकोण पौर्वात्य संस्कृतीपेक्षां पाश्चात्य संस्कृतीशीच अधिक मिळता जुळता असावा. परंतु हिंदभूच्या कोळखविधि अपत्यांप्रमाणेंच मीहि अनेक पाशांनी तिच्या अन्तःकरणाशीं सबद्ध होऊन गेलो आहे, आणि माझ्या अन्तर्मनाचा एक धागा आतांपर्यंतच्या ब्राह्मणांच्या ज्या शेकडों हजारो पिढ्या झाल्या त्यांच्या स्मृतीशीं संलग्न होऊन राहिला आहे ते इतिहासाचे देणें मला विसरतां येत नाही, आणि आधुनिक संस्कृतीचीं लेणींहि मला झुगारून देतां येत नाहीत. इतिहास व वर्तमान काळ माझ्या रक्तांत जमे कांही भिन्न गेलेले आहेत. पाश्चात्य व पौर्वात्य संस्कृतींचें आकलन करताना त्यांचा मला उपयोग होत असला तरी त्यांच्या मालनामुळें सार्वजनिक व्यवहारांतच नव्हे, तर सर्व जीवनातच एक प्रकारच्या आध्यात्मिक एकलेपणाची भावना निर्माण होते. पाश्चात्य देशांत गेलो म्हणजे अनोळखीपणाच्या व दुर्जेपणाच्या भावना मनात येतात आणि तेथील जीवनप्रवाहाशीं समरस होतां येत नाही वरें, माझ्या मायभूमीकडे वळावे तर येथेहि मला कधीं कधीं बहिष्कृताप्रमाणे वाट लागते.

दूरचे डोंगर साजरे दिसतात, चढावयाला सोपे वाटतात; मनाला वाटते कीं गिरीशिखर आपणाला जणूं काय बोलावीत आहे. परंतु जवळ जावे तो अडचणी दिसूं लागतात व प्रत्येक पावलागणिक प्रवास कठीण होत जाऊन डोंगरमाथा दगामध्ये दिसनासा होतो. तथापि डोंगर चढून पाहण्यांत देखील एक प्रकारचा आनंद व समाधान असतेंच कीं नाही ! आणि जीवनाला सुद्धां जें महत्त्व प्राप्त होतें तें कदाचित् आयुष्यातील कराव्या लागणाऱ्या झगड्यामुळेंच असेल. झगड्याचा परिणाम काय होतो, त्यावर जीवनाचें महत्त्व तितकेंसें अवलंबून नाही. योग्य मार्ग कोणता ह्याबद्दल पुष्कळदां सदेह उत्पन्न होईल. परंतु अयोग्य कोणतें तें ओळखणें कधीं कधीं अधिक सोपें असतें. आणि अयोग्य वाटणारा मार्ग टाळणें हें देखील महत्त्वाचेंच आहे. महात्मा साक्रेतिसाचे अंतकाळचे उद्गार मोठ्या नम्र भावनेनें मी उद्धृत करू का ? “ मरण म्हणजे काय तें मला सांगतां येणार नाही—मरण ही कदाचित्

चांगली गोष्ट असेल; मग मला त्याचें भय काय म्हणून वाटावें? आपल्या गत आयुष्या-पासून च्युत होणें हा वाईट गोष्ट आहे एवढें मात्र निश्चित. तेव्हां जी गोष्ट वाईट आहे अशी माझी खात्री पटली, तिच्यापेक्षां जी गोष्ट चांगली असण्याचा सभव आहे तिचाच स्वीकार करणें योग्य नव्हे काय ?”

तुरुगामध्ये बसून काढलेलीं हीं वर्षे ! एकाकी बसून, आपल्याच विचारांत गुरफटून राहून, एकामागून एक काळाच्या अनन्त अधारांत विलीन झालेले कित्येक ऋतू, शुक्लपक्षाचें कौमुदी हास्य आणि कृष्णपक्षाच्या निबिड छाया, मीं कितें वेळां तरी पाहिल्या असतील; जगाकडे तुच्छतने पाहत मोठ्या दिमाखानें मिरवणाऱ्या तारकापक्ति किती तरी वेळां माझ्या डोळ्यासमोरून गेल्या असतील. माझ्या तारुण्यांतील शेंकडों हजारो दिवसांचे मृतदेह ह्या तुरुगाच्या आवारात पडलेले आहेत. केव्हां केव्हां त्या नष्टदिनांचीं स्मृतिपेशाचें जागृत होऊन माझ्या कानांत कुजबुजतात कीं, “ एवढा खटाटोप कंलास, पण साधलें काय ? ” या प्रश्नाला उत्तर देताना मला कचरण्याचें कांहींच कारण नाही. माझ्या गतायुष्याचें दान मला पुन्हां कोणी केलें तर माझ्या सध्याच्या ज्ञानाचें व अनुभवाचें साहाय्य घेऊन मी माझ्या आयुष्यांत खासच अनेक फेरबदल करीन, आणि पूर्वी केलेल्या गोष्टींत अनेक प्रकारच्या सुधारणा करण्याचाहि प्रयत्न करीन; परंतु सार्वजनिक आयुष्यांत मीं घेतलेल्या मुख्य मुख्य निर्णयांच्या वावर्तात बदल होणे सभवनीय नाही आणि तसा बदल करूं म्हटले तरी तो होणेंहि शक्य नाही; कारण माझ्या कक्षेपलीकडे असलेल्या परिस्थितीमुळें त्या निर्णयांचे स्वरूप निश्चित झालें आणि त्या निर्णयाकडे माझ्याहून समर्थ अशा शक्तीच्या द्वाराच मी खेंचला गेलो.

शिक्षा झाल्याला जवळ जवळ एक वर्ष होत आलें आहे. माझ्या दोन वर्षांच्या शैक्षणिकीं एक वर्ष मागें पडलें. परंतु संबंध एक वर्ष अद्यापि उलटावयाचें आहे, कारण शिक्षा साधी असल्यामुळे या वेळीं माफी वगैरे कांहींच मिळणार नाही. आंगस्ट महिन्यांत अकरा दिवस बाहेर राहिलों त्याची देखील माझ्या शिक्षेंत भर पडलीच, ण हेंहि वर्ष जाईल, माझी सुटका होऊन मी बाहेर पडेन, आणि मग ? मग काय होईल तें सांगतां येत नाही. परंतु माझ्या आयुष्यांतोळ एक पर्व संपूर्ण झालें असून भातां दुसऱ्या पर्वाला प्रारंभ होणार एवढें मात्र निःसंशय. त्याचें स्वरूप काय असेल त्रिविधरी मला देखील स्पष्ट कल्पना आलेली नाही. कारण जीवनाच्या ग्रंथाचीं किती तरी पानें अद्यापि उघडावयाचीं आहेत.

ताजा कलम

वेदन वायलर, श्वास्मिवाल्ड,
२५ ऑक्टोबर, १९३५

गेल्या मेमध्ये अधिक औपधोपचारासाठी माझी पत्नी भोवालीहून निघाली ती गेल्यानंतर माझे भोवालीला जाणें वद पडून मला पूर्वी दर पधरवड्याला घडणारा डोंगरी रस्त्यावरील मोटरप्रवासहि घडेनासा झाला. त्यामुळें चुकल्याचुकल्या-सारग्वें होऊन आलमोरा-तरुगांताल वास्तव्य अधिकच रुक्ष वाटू लागलें

इतक्यांत क्वेट्टा येथील भूकपाची हकीगत समजली. त्यानंतर काहीं काळ दुसरें तिसरें कांहीं सुचेनाच. परंतु ती स्थिति फार काळ टिकली नाही कारण आपली व आपल्या विचित्र वर्तनाची विस्मृति होऊ नये म्हणून हिंदुस्थान सरकार फार दक्ष असतें. काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्रप्रसाद ह्यांना दुःखनिवारणाच्या कामासाठी क्वेट्ट्याकडे जाण्याची परवानगी सरकारने नाकारली असे वृत्त आमच्या कानी आलें. धरणाकपानतर्गच्या दुःखनिवारणाच्या कामासवर्षीची हिंदुस्थानांतल्या दुसऱ्या कोणत्याहि माणसापेक्षा राजेंद्रबाबूना जास्त माहिती असेल. गांधीजी अथवा दुसऱ्या कोणत्याहि लोकप्रसिद्ध व्यक्तीला क्वेट्ट्याला जाऊ देण्यास सरकार तयार नव्हतें. क्वेट्ट्या येथील भूकपाबाबत लेख लिहिल्याबद्दल अनेक वृत्तपत्रांचे जामीनहि जप्त करण्यांत आले.

जिकडे जावें तिकडे लष्करी मनोवृत्ति आणि पोलिशी नजर-मग तुम्हीं असेचर्चीत जा, मुलकी कारभाराकडे नजर टाका, अथवा सरहद्दीवरील बाँबफेकीचा विचार करा. एकाद्याला वाटल की हिंदुस्थानांतील बहुजनसमाज व हिंदुस्थान सरकार याच्यामध्ये जणू काहीं नित्याचें तुंबळ युद्ध जुपलेलें आहे

पोलिमांचा उपयोग आहे, आवश्यकताहि आहे, परंतु सर्व जगांत पोलिस आणि पोलिसांचा दडू हा याबाबून दुसरें कांहीं दिसेनामैं झाले तर मात्र जगात राहावेंसें वाटेल की नाही याची शकाच आहे. सत्तेचा अनिर्वध उपयोग केला म्हणजे तिला बळी पडणारे व तिचा असा उपयोग करणारे दोघेहि अयोग्यताला जातात, असें आमसचन आहे. हिंदुस्थानांतील वरिष्ठ दर्जाच्या नोकराचा व विशेषेंकरून सिव्हिल सर्व्हिसमधील नोकरांचा उत्तरोत्तर हात चाललेला नैतिक व बौद्धिक अधःपात डोळ्यांत भरण्यासारखा आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हा अधःपात सहज लक्षांत येत असला तरी सर्व नोकरवर्गच या रोगानें डगळलेला दिसतो. वरिष्ठ जागेवर नेमणूक करण्याचा प्रसंग आला म्हणजे ही अरेरावी वृत्ति ज्या भाणसांत प्रकर्षानें वसत असेल त्याचीच हमखास निवड करण्यांत येते.

माझ्या परीची प्रकृति चिंताजनक असल्याची वातमी असल्यामुळे ४ सप्टेंबर रोजी आल्मोरा तुरुंगांतून माझी अकस्मात् सुटका झाली व माझी शिक्षा “ तहकूब ” करण्यांत आली आहे असें मला कळविण्यांत आले. मी साडेपांच महिने आधीं सुटलो व सुटल्याबरोबर विमानमार्गे तडक युरोपकडे प्रयाण केले.

धुमशक्तीत सांपडलेले, युद्ध व यादवी यांच्या चिंतेनें काळवंडलेले, क्षितिजावर आर्थिक आपत्तींचे वादळ सदैव उभे असलेले युरोप; परचक्राखालीं भरडला जाणारा व बॉम्बमुळे होरपळून जाणारा अबिसीनिया; आणि स्वतःच्या प्रजाजनांवर निर्दयपणे दडपशाही करणारे, बॉम्बचा पाऊस पाडणारे, पण त्याचबरोबर राष्ट्रसघाचा कैवार घेऊन तोडाने शांतिस्तोत्रे गाणारे सर्वबलाढ्य असें साम्राज्यवादी इंग्लंडसारखें राष्ट्र; माझ्यापुढील जगताचे दृश्य हें असे आहे. पण ह्या वलक फॉरेस्टमधील शांततेचा व गाभीर्याचा तिक्रमात्र भंग झालेला नाही, इतकेंच नव्हे तर स्वस्तिकार्कित निशाणांचा धुमाकूळदेखील येथें फारसा दिसत नाही. खालच्या दरीतून धुके हळूहळू वर चढत आहे तिकडेच माझे डोळे लागून राहिले आहेत. दूर अतरावरील फ्रान्सची सरहद्द आणि इतर सर्व भूप्रदेश पाहता पाहता धुक्याआड दिसेनासा झाला. धुक्याच्या ह्या पडद्याआड काय काय गोष्टी दडल्या आहेत कोणास ठाऊक ?

पंच वर्षानंतर

साडेपांच वर्षापूर्वी अलमोरा जिल्हा तुरुगाच्या बराकीत बसून मी माझ्या आत्मचरित्राच्या शेवटच्या ओळी लिहून संपविल्या. त्यानंतर आठ महिन्यांनी जर्मनीतल्या वेदन वायलर मुक्कामी मी त्याला एक पुरवणी जोडली. माझे तें आत्मचरित्र इंग्लंडहून प्रकाशित झाले आणि देशोदेशीच्या नाना प्रकारच्या लोकांकडून त्याचें आपुलकीने स्वागतहि करण्यांत आले. आत्मचरित्रांत मी जें कांहीं लिहिलें, त्यामुळे परदेशच्या अनेक मित्रांना हिंदुस्थानचे अधिक निकट दर्शन घडवतां आलें आणि आमच्या स्वातंत्र्यप्रयत्नांचे मर्म कांहीं प्रमाणांत त्यांना समजावून सांगतां आले म्हणून माझ्या मनाला समाधान वाटलें पण दुर्दैवाने या पुस्तकाची पोच अमेरिकेपर्यंत झाली नाही. आणि अशा अनेक घटना घडत गेल्या कीं त्याच्यामुळे अमेरिकन वाचकांसाठीं आवृत्ति छापून घेण्याचे व्यवहार पडत गेले. आतां नव्या स्वरूपांत ते अमेरिकमध्ये प्रकाशित होणार आहे हीं समाधानाची गोष्ट होय.

आत्मचरित्र अद्यावत व्हावे म्हणून त्यांत भर घालण्याची सूचना माझ्या प्रकाशकाकडून करण्यांत आलेली आहे. सूचना रास्तच आहे; तिला नकार देणे मला शक्य नाही. पण त्याच्या सूचनेची अमलबजावणी करणे मला सोपें गेलें नाही मोठ्या विलक्षण कालखटांत आपण राहत आहो. जीवनाच्या निव्याच्या ओघांत पार उलटापालट झालेला आहे. प्रकाशकाबरोबर साधा पत्रव्यवहार करणे देखील मला दुरापास्त होऊन वसलेले आहे. माझ्या समतीनें माझ्या आत्मचरित्रांत बरीच छाटाछाट करण्यांत आलेली आहे. कारण चालू घटकला-विशेषकरून अमेरिकन वाचकाला ज्यांत स्वास्य वाटणार नाही असा बराचसा भाग त्यांत होता. तथापि कोणता भाग वगळला आहे आणि कोणता ठेवला आहे त्याची मला अद्यापि माहिती नाही. युद्धाच्या पाठोपाठ पत्रव्यवहाराच्या मार्गांत उपस्थित होणाऱ्या अडचणींना उल्लघून जाणें आम्हाला शक्य झालेंलें नाही. हल्लीं असा भास होतो कीं अमेरिका हिंदुस्थानपासून फार दूर सरकली आहे. समुद्र ओलांडून मुक्कामावर पोचण्यासाठीं पत्रांना महिने नि महिन लागतात. बरकड सेन्सॉरचें विघ्न आहे तें निराळेंच. !

पण याहिपेक्षां बिकट अडचण माझ्यासमोर उभी राहिली. माझे संबंध आत्मचरित्र मी तुरुगांतच लिहून काढलेलें. बाह्य हालचालींचा वाराहि तेथें नसावयाचा. सर्वच बदिबानांना येतात तशा नाना प्रकारच्या लहरी मला येत. पण हळूहळू अतर्मुख होण्याकडे कल होत गेला आणि मनाला किंचित शांति वाटू लागली. ती मानसिक

अवस्था आतां पुनर्जागृत कशी करतां येणार ? त्या अवस्थेंत केलेल्या लेखनाच्या सूत्राशीं हें सूत्र सांभून कसे घेतां येणार ? माझे आत्मचरित्रमी चाळू लागलों म्हणजे असें वाटतें कीं जणू कांहीं कोणी तरी दुसऱ्याच व्यक्तीनें फार पूर्वीच्या काळीं केलेलें हें लेखन आहे ! हा जो पांच वर्षांचा अवधि लोटला, त्यामध्ये जग पालटलें आहे आणि त्याचा ठसा माझ्यावर उमटलेला आहे. देहानें तर मी वृद्ध झालों आहेच, पण पुनः पुनः धक्के बसले आहेत, सस्कार झाले आहेत ते मनावर. त्यामुळें तें वातड बनलें आहे, किंवा पक्क बनलें आहे. माझी पत्नी स्वित्झर्लंडांत मृत्यु पावली तेव्हां माझ्या जीवनांतील एक पर्व समाप्त झालें. तिच्या मृत्यूमुळें माझ्या जीवनाशीं एकाकार झालेलें केवढें तरां मनोधन हरपले. ती कायमची अंतरलां हें माझ्या मनाला पटणे फार अवघड गेले. मनाचा माड पुन्हां सहजासहर्जी जमेचना. म्हणून उद्योगांत मी गहून गेलो. हेतु हा कीं त्यामुळे तरी थोडाबहुत विरगुळा वाटेले. हिंदुस्थानच्या या कोपऱ्या-पामून त्या कोपऱ्यापावेतो धावपळ केली. प्रचंड सभा, मान मोडे तो काम आणि एकलेपणा यांचें रद्दाटगाटणें पूर्वीपेक्षाहि आतां अधिक वेगानें फिरूं लागले. पुढें आईला मृत्यु आला त्यामुळें तर पूर्वजावनाशीं असलेला अखेरचा दुवा देखील तुटला. माझी मुलगी टूर आक्स्फर्टमध्ये विद्याभ्यास करीत होती. पुढें परदेशांतल्याच एका आरोग्यालयांत तिच्यावर उपचार चालू झाले. माझ्या दौऱ्यावरून मी परतत असें तो सुद्धां मोठ्या नाखुर्पानेच. घरीं आलो कीं त्या ओसाड वाटणाऱ्या वाड्यांत मी एकटाच वसें; गांठीभेटी देखील मी टाळू पाहीं. जनसमर्दांतून बाहेर पडले कीं शांतीसाठीं माझे मन जणू तान्हलेलें असें.

परंतु कामांत अथवा विचारांत मला शांति लाभली नाही आणि माझ्यावर ज्या जवाबदाऱ्या येऊन पडत, त्यांमुळें अनेकदां माझे चित्त अगदीं अस्वस्थ होऊन जाई. कोणत्याहि प्रकारच्या पक्षाशीं वा गटाशीं सबद्ध होणें मला अशक्य वाटे; माझ्या अगदीं निकटच्या सहकार्यांबरोबर देखील माझे ततोतंत जमत होतें असें नाही. पाहिजे तसें कार्य करणे मला अशक्य होई आणि इतरांनाहि पाहिजे त्याप्रमाणें कार्य करण्याच्या कामीं माझ्यामुळें अर्थळे निर्माण होत. त्यामुळें मनाचा कोडमारा हाऊ लागला, वैफल्याचा जाणाव वाढास लागला आणि माझे बोल ऐकण्यासाठीं जनसमर्द लोटत असले आणि माझ्या भोवतालीं उत्साहाच्या लाटा उडत असल्या, तरी सार्वजनिक जीवनांत मी एकाकीच उभा असल्यासारखें वाटूं लागले.

युरोपांतील व अति पूर्वेकडील घडामोडींचा परिणाम माझ्यावर इतरांपेक्षां अधिक झाला. म्यूनिच-करारामुळें माझ्या मनाला असह्य धक्का बसला आणि स्टेन-वरील घोर संकटामुळें मला स्वतःचे कांहीं गमावल्याप्रमाणें हळूहळू वाटली. या भयावह कालाचीं वर्षांवर वर्षे लोटूं लागलीं तसतसें आगामी सर्वनाशाच्या विचारांनें माझे मन भारावत गेलें आणि जगताचे होष्यमाण उजळच असेल ही श्रद्धा अस्तगत होऊं लागला.

आणि आतां ती सर्वनाशाची घडी येऊन ठेपली आहे. युरोपांतील ज्वालामुखी संहाराचे अंगार ओकू लागले असून आम्ही हिंदुस्थानांतील रहिवासी दुसऱ्या एका ज्वालामुखीच्या विवरापाशीं येऊन पोचलों आहोंत. त्याचा स्फोट कोणत्या क्षणीं होईल कोण जाणें. या क्षणाला समोर ठाकलेल्या प्रध्नावर खिळलेलें लक्ष खेंचून मागे घेऊन अन्तर्मुख बनणें, गेल्या पांच वर्षांचें सिंहावलोकन करणें आणि तत्संबंधी विचार शांत चित्तानें लिहून काढणें फार अवघड आहे. पण ही गोष्ट शक्य झाली तर मला एक वेगळाच जाडजूड ग्रंथ लिहून काढावा लागेल: कारण लिहावयाचें म्हटलें तर लिहण्यासारखें खूपच आहे. तेव्हां ज्यांत मीं भाग घेतला असेन अथवा ज्यांचा माझ्यावर परिणाम घडून आलेला असेल अशा कांहीं विशिष्ट घटनांचा थोडक्यांत निर्देश करण्याचा मी यथाशक्ति प्रयत्न करणार आहे.

२८ फेब्रुवारी १९३६ रोजीं लोझान येथे माझ्या पत्नीनें देह ठेवला त्या वेळीं मी तिच्या सन्निधच होतो. तिच्या मृत्यूच्या जरा आधीं राष्ट्रसभेचा अध्यक्ष म्हणून पुनरपि माझी निवड झाल्याची बातमी मला मिळाली होती. पुढें लवकरच मी विमानमार्गे हिंदुस्थानला परतलों. त्या प्रवासांत रोम शहरां असतांना एक अनपेक्षित घटना घडून आली. प्रवासाला निघण्यापूर्वी कांही दिवस माझ्याकडे सदेश पाठवण्यांत आला कीं मी रोमवरून जाईन तेव्हां मला भेटण्याची सिनार मुसोलिनाची इच्छा आहे फॅसिस्ट राज्यपद्धतीचा मला कितीहि तिडकारा वाटत असला, तरी सिनार मुसोलिनाला भेटावे आणि जगाच्या कारभारात एवढी महत्त्वाची कामगिरी बजावणारी ही व्यक्ति आहे तरी कशी तें पाहावे असे मनांत येणें स्वाभाविक ठरलें असते. पण गांठभेटी घेण्याच्या त्या वेळीं मी मनःस्थितीतच नव्हतो. शिवाय त्या वेळीं अत्रिा.नियावरील मोहीम जारी होती हा एक बलवन्तर अंतराय मार्गांत होताच. माझ्या मुलाखतीचा उपयोग फॅसिस्ट स्वतःच्या प्रचारास्तत्र करून घेताल ही आशंका मनांत होतीच. मागाहून मी इन्कार करून फारसा फायदा झाला नसता. १९३१ सालीं महात्माजी रोममार्गे गेले तेव्हा त्यांच्यासंबंधी एक खोटीच मुलाखत 'जेनेल व इतॉलिया' या पत्रात कर्शा प्रसिद्ध करण्यांत आली होती ते मला स्मरत होते. उटलाला भेट देणाऱ्या इतर अनेक हिंदी गृहस्थान्या बावतीनाहि, त्यांच्या नापसंतीची कदर न करता, असेच प्रकार घटल्याची उदाहरणें माझ्या लक्षांत होती. माझ्या बाबतींत तसा प्रकार घडणार नाही, माझी सिनार मुसोलिनाशीं होणारी भेट सपूर्णपणे स्वाजर्गी असेल असे आश्रारून मला देण्यांत आले होते तरी देखील भेट न घेण्याचेच ही ठरवले आणि माझा भवेद नकार मी सिनार मुसोलिनाला कळवला.

इतकें झालें तरी डच कॅ. एल्. एम्. कपर्नाचे विमान रोमला एक रात्र मुक्काम करीत असल्याकारणानें रोम टाळून जाणें मला शक्यच नव्हते. रोमला पोचल्यानंतर लगेच एका बच्चा अधिकाऱ्यानें माझी भेट घेतली आणि त्या रात्री सिनार मुसोलिनाला भेटण्यासाठीं मी यावे म्हणून त्यानें मला निमंत्रण दिलें. तो म्हणाला कीं भेटीची

सारी व्यवस्था कऱून ठेवलेली आहे. मला याचें मोठें नवल वाटलें. भेटीस येणें अशक्य असल्यामुळें मला क्षमा असावी असें मी आधींच कळवलेले असल्याचेंहि मी त्याच्या निदर्शनास आणलें. चांगला एक तास म्हणजे भेटीचा वेळ होईपर्यंत आमचा वाद चालू होता. अखेर निर्णय माझ्या मताप्रमाणेंच लागला. आमची भेट झाली नाही.

हिंदुस्थानला मी परतलों आणि कामाला जुंपलो. थोड्याच दिवसानंतर राष्ट्रसभेच्या वार्षिक अधिवेशनाचें अध्यक्षीय कार्य मला करावें लागलें. गेलीं बरींच वर्षे मी तुरुंगांतच काढल्याकारणानें वाहेरच्या घटनांशीं मी अपरिचित होतो. अनेक घडामोडी, नवे गटबंध, ठळक पक्षभेद राष्ट्रसभेंत झाल्याचें मला आढळून आलें. सशय, कटुता व विरोध यांचें वातावरण पमरलेंलें दिसलें. पण परिस्थितीचें नियंत्रण करण्याचो धमक आपल्या अर्गी आहे असा आत्मविश्वास वाटत असल्याकारणाने मी या गोष्टींची दखल घेतली नाही. मला इष्ट त्या मार्गानें राष्ट्रसभेचें गाडें मला नेतां येत आहे असें दृश्य काहीं काळ दिसलें. पण लवकरच मला अनुभव आला कीं विरोधाचीं मुळें खोलवर गेळेंलीं आहेत, परस्परांविषयींचा सशय आणि आमच्यांत उद्धवलेली कटुता फुंकर माझज सहज नाहीशी करतां येण्यासारखी नाही. अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निचाग मी अनेकवार केला. पण त्यामुळें परिस्थिति अधिकच बिघडेल ही जाणीव असल्याकारणानें मी तो वेत रहित केला.

पुढें कांही महिन हा राजीनाम्याचा प्रश्न वारवार माझ्या मनांत उभा राही. राष्ट्रसभेच्या कार्यकारी मंडळांतिल माझ्या सहकाऱ्यांसमवेत मुरळीतपणें कार्य करणें मला अवघड जाऊ लागलें. माझ्या कार्याकडे ते साशकतेनें पाहत आहेत ही गोष्ट मला स्पष्टपणें दिसून आली. माझी कोणतीहि एकादी गोष्ट त्यांना नापसत पडली असें नाही. पण माझ्या एकदर कार्याचा रोख त्यांच्या पसंतीस उतरेना. त्यांना तसें वाटावें हें सकारण होतें. कारण माझा दृष्टिकोण त्यांच्याहून भिन्न होता. राष्ट्रसभेनें घेतलेल्या निर्णयांशीं मी पूर्णतया एकनिष्ठ असें. पण त्या निर्णयांतिल काहीं मुद्द्यांवर मी जोर देई, तर त्यांचा जोर निराळ्याच मुद्द्यांवर असे. शेवटीं राजीनामा देण्याचें मी निश्चित केले आणि माझा निर्णय गांधीजींच्या कानावर घातला. त्यांना पाठवलेल्या पत्रांत मी लिहिलें होतें कीं : “युरोपहून परत आल्यापासूनचा माझा असा अनुभव आहे कीं कार्यकारी मंडळाच्या बैठकीनंतर मला अत्यंत शीण येतो. त्यांच्यामुळे माझा शक्तिपात होत आहे असें वाटते. प्रत्येक बैठकीनंतर मला वाटतें की मी वृद्ध होत आहे. कार्यकारी मंडळाच्या इतर सभासदांना देखील असाच अनुभव येत असल्यास त्यांत नवल नाही. हा अनुभव मोठा कटु आहे. त्यामुळें काम नीट पार पडत नाही.”

पुढें लवकरच दूरदेशीं कांहीं घटना घडली. हिंदुस्थानशीं तिचा संबंध नव्हता. परंतु माझ्या मनावर तिचा फार परिणाम झाला आणि माझा निर्णय मी बदलला. ती घटना म्हणजे स्पेनमधील जनरल फ्रॅंकोचें बड. जर्मन व इटालियन सहाय्यानें चालू असलेल्या या बडाचा परिणाम युरोपव्याप्त अथवा जगद्वयापि संग्रामांत होणार असें मला

वाटू लागलें. हिंदुस्थान त्यामध्ये खेचला जाणें अपरिहार्य होतें. अशा वेळीं एकदिलाने काम करण्याची गरज असतां आमची संघटना कमकुवत बनवणें अथवा तिच्यांत अंतर्विरोध निर्माण करणे युक्त झाले नसतें. युरोपांतील घटनेचें मीं केलेले विश्लेषण सपूर्णपणें चूक नव्हते. पण कालगणतींत चूक झाली आणि ज्या घटना कांहीं वर्षे लोटल्यानंतर घडल्या, त्या आगाऊच घटतील असा आगाऊ निर्णय माझ्या बुद्धीने घेतला.

स्पेनमधील लढ्याची माझ्या मनावर सस्किआ झाली, तिच्यावरून माझ्या मनांत हिंदी प्रश्न जागतिक घडामोडीशीं कसे सलग्न झालेले होते ते दिसून येईल चीन, अविसीनिया, स्पेन, मध्ययुरोप, हिंदुस्थान किंवा अशाच इतर देशांत जे वेगवेगळे राजकीय वा आर्थिक प्रसंग घडून येत होते, ते सारे एकाच जागतिक प्रश्नाने विविध पैलू आहेत असे मला अधिकाधिक वाटू लागले. द्या मूलभूत प्रश्न निकालांत निघाल्यावांचून त्याचें खरें निराकरण होणे शक्य नाही आणि हे प्रश्न कायमचे भिद्यत्वापूर्वीं आंदोलने व उपाय होण्याचाच समभव फार. अनुनिक जगांत शांतता अविभाज्य आहे असे ज्याप्रमाणें म्हणतात, त्याचप्रमाणें स्वतंत्र्यहि अविभाज्यच आहे. त्यामुळे जगाचे कांही भाग स्वतंत्र तर कांहीं दास्यांत असे फार काळ चालणे शक्य होणार नाही. फॅशिस्टवाद व नार्झावाद यानीं जगाला जें सांकडे घातकें आहे, त्याचे ऐन स्वरूप साम्राज्यवादासारखेच आहे. तीं जुळीं भावडेच आहेत. फरक इतकाच कीं साम्राज्यशाहीचा कारभार वसाहतीत व अकित प्रदेशात चालतो. तर फॅशिस्ट-नाझी वादांचा अंमल तितक्याच करडेपणानें स्वदेशांतहि मुरू असतो. म्हणून जगांत स्वतंत्र्य नांदावयाचें असेल तर केवळ फॅशिस्टवाद व नाझीवाद यांचा हकालपट्टी करून घालणार नाही, तर साम्राज्यशाहीचें देखील पुरेपूर उच्चाटन केलें पाहिजे.

पराप्रांतीय घडामोडींचा परिणाम केवळ माझ्यापुरताच मर्यादित नव्हता. हिंदुस्थानांतील अनेक लोकांच्या मनांत तसेच विचार येऊ लागले आणि सामान्य जनतेमध्ये देखील त्या विषयाविषयी औत्सुक्य निर्माण झालें. चीन, अविसीनिया, पॅलेस्टाइन व स्पेन यांच्या विषयीची सहानुभूति व्यक्त करण्यासाठीं राष्ट्रसभेनें सबंध देशभर ज्या हजारां सभा घेतल्या, त्यांमुळे जनतेमधील हें औत्सुक्य टिकून राहिलें. चीन व स्पेनकडे औपचारिक स्वरूपाचें थोडेंवहुत साहाय्य पाठवण्याचेहि प्रयत्न आम्हीं केले. आंतरराष्ट्रीय घडामोडीं-वाबतची ही व्यापक आस्था आमच्या राष्ट्रीय लढ्याला उच्चतर भूमिका प्राप्त करून देऊन राष्ट्रवाद्याला सदैव चिकटलेला संकुचितपणा कमी करण्याच्या कामीं उपकारक ठरली.

तथापि देशांतील सर्वसामान्य माणसांच्या जीवनावर या परदेशीय घटनांचा परिणाम झाला नाही. तसें होणें अपरिहार्यच होतें. तो आपल्याच विवचनेंत चूर होता. नित्य वाढत्या कर्मकटकर्तींनीं, दारिद्र्यानें आणि त्याला चिरडून टाकणाऱ्या नानाविध ओझ्यांनीं त्याचें जीवन व्याप्त झालेलें होतें. शेतकऱ्यांचा प्रश्न हाच कांहीं म्हटलें तरी हिंदुस्थानांतील प्रमुख प्रश्न होता. राष्ट्रसभेनें शेतकऱ्यांचा एक कार्यक्रम आंखला होता.

तो बराच व्यापक असला, तरी त्यामध्ये विद्यमान समाजव्यवस्था संमत धरलेली होती. कामगारांची स्थिति अधिक चांगली होती असे नव्हे. संप वरचेवर होत. राजकीय दृष्ट्या जागृत असलेल्या लोकांमध्ये ब्रिटिश पार्लमेंटने हिंदुस्थानवर लादलेल्या नव्या राज्यघटनेबद्दल ऊहापोह चालू असे. या राज्यघटनेनुसार प्रांतांच्या हाती थोडेबहुत अधिकार देण्यात आलेले असले, तरी खऱ्या सत्तेची किट्टी ब्रिटिश सरकारच्या व त्यांच्या प्रतिनिधींच्या हातीच सुपूर्द करण्यात आलेली होती. अर्धवट लोकसत्ताक असे प्रांत व स्वयत्त्र संस्थाने यांची मोट बांधून एक संयुक्त राज्य स्थापाने अशी योजना मध्यवर्ति सरकाराबाबत करण्यात आलेली होती. आणि ब्रिटिश साम्राज्यशाहीची चौकट खर्च करानी हा तिच्यातील हेतु होता. हा सागच प्रकार लोकविलक्षण होता. तदनुसार राज्यकारभाराचा गाटा चालू होणे अशक्य होते. ब्रिटिशांचे हितसंबंध सुरक्षित राहावे म्हणून मानवा बुद्धीला ज्या कट्ट्या योजने शक्य होईल, तेवढ्या त्यांत घुसून दिलेल्या होत्या. राष्ट्रसभेने ही राज्यघटना धुडकावून लावली होती. खरे म्हणजे तिच्याविषयी चांगले बोलणारी व्यक्ति उभ्या देशात विरळाच होती.

प्राचीन घटनेपैकी प्रांतिक विभागाची अमलबजावणी सुरु करण्यात आली. आम्ही राज्यघटना धुडकावली असली तरी निवडणुकी लढवण्याचे ठरवले. निवडणुकीमुळे लक्षावधि मतदारांचाच नव्हे, तर इतरांचाहि संबंध घडतो. या सार्वत्रिक निवडणुकीचा प्रसंग माझ्या दृष्टीने एक सस्मरणीय प्रसंग ठरला. स्वतः मी उमदेवार नसलो, तरी राष्ट्रसभेच्या पतीने मी सारा देश पालथा घातला आणि निवडणुकीप्रीत्यर्थ केलेल्या दौऱ्याच्या वावर्तीत मी जवळ जवळ एक उच्चांकच प्रस्थापित केला. उण्यापुऱ्या चार महिन्यांच्या अवधीत मी सुमारे पन्नास हजार मैलांचा प्रवास केला; सर्व प्रकारची वाहने वापरली आणि जेथे वाहने पोचत नव्हती असे दूरचे ग्रामीण भागहि सोडले नाहीत. विमान, आगगाडी, मोटर, मालमोटर, टांगा, बर्गी, खटारा, पायगाडी, हत्ती, उंट, घोडा, आगबोट, होडी, इत्यादि साधने तर मी वापरलीच; पण पार्या देखील प्रवास केला.

माझ्याबरोबर मी ध्वनिक्षेपक बाळगीत असे आणि दिवसाकाठी इझनभर सभांतून भाषणे करित असे. वाटेने जमा झालेल्या मंडळींना उद्देशून बोलवे लागे ते वेगळेच. काही प्रचंड सभांतून लाखापर्यंत श्रोतृवर्ग जमे. सरासरी दरसभेला वीस हजार लोक असतच. प्रत्येकी सर्प सभेत मिळून एक लाख तरी लोक उपस्थित असत. कधी कधी त्यांची सख्या लाखाच्या वरहि जाई. अंदाजे एक कोटी लोक माझ्या सभाना हजर राहिले असावेत आणि प्रवासामध्ये या ना त्या मार्गाने ज्यांचा माझ्याशी संबध आला अशांची सख्या तर याच्यापेक्षा कितीतरी पट अधिक असावी.

हिंदुस्थानच्या उत्तर सीमेपासून तो दक्षिण समुद्रापर्यंत मी भरधांव निघालो होतो. विथांति अशी जवळ जवळ नव्हतीच. त्या काळी निर्माण झालेल्या खळबळीमुळे आणि जनतेच्या अपूर्व उत्साहामुळे माझा जोम टिकून राहिला होता. या निवडणुकीच्या

दौऱ्यात हजरो लोकांनीं आमच्या वतीनें काम केलें आणि त्यामुळे सारा देश हालून सर्वत्र नवीन जीवनाची चिन्हें दृष्टोत्पत्तीस येऊं लागलीं. या सर्व प्रचाराकडे आम्ही केवळ निवडणुकीचा प्रचार म्हणून पाहत नव्हतो. आमचें लक्ष निवळ तीन कोट मतदाराकडे नव्हते; मतदानाचा अधिकार नसणारे जे कोट्यवधि इतर लोक होते, त्यांच्याकडेहि आमची दृष्टि लागलेली होती.

विस्तृत अशा या दौऱ्यामध्ये माझ्या मनाला वेधून टाकणारा आणखी एक भाग होता.

या पर्यटनामध्ये हिंदुस्थानचा व तिच्यातील जनतेचा माझ्या मनासमोर आविष्कार झाला. माझ्या देशाचे सहस्रावधि रंगदार पैलू जसे माझ्या दृष्टीला पडले. त्याचप्रमाणें त्या सर्वांवर सदैव उमटलेला हिंदुस्थानच्या एकत्वाचा ठसाहि माझ्या दृष्टीस पडला. माझ्याकडे नजर लावलेल्या लक्षावधि डोळ्यांच्या आड काय दडलले असेल त्याचा अदाज बांधण्याचा मी प्रयत्न केला. भारताचें स्वरूप मी जसजसें अधिकाधिक न्याहाळित गेलों, तसतसे त्याच्या अपार सौंदर्याविषयी व वैविध्याविषयी मी किती अनभ्यस्त होतो आणि मी जाणून घेण्यासारख्या किती तरी गोष्टी अद्यापि बाकी होत्या त्याची कल्पना मला आली. माझ्याकडे भारत जणू काहीं सस्मित पाहत आहे असे मला वाटे. क्वचित्त असेहि मनात येई की तो उपहासानें पाहत आहे, त्याचें यथार्थ आकलन आपणाला होत नाही.

अधूनमधून मी एकादा दिवस सुटी घेत असे आणि अजठ्याची लेणी व मोहेंजोदारो येथील उत्खननें पाहावयास जाई. क्षणभर इतिहासकाळांतच मी वावरत आहे असा भास होई आणि अजंठ्याच्या भित्तिचित्रांतील बोधीसत्त्वांची व प्रमदूरांची माझ्या मनांत गर्दी उठून जात असे. नंतर काहीं दिवसांनीं शेतांत रावणाच्या अथवा गांवच्या विहिरीवर पाणी भरणान्या स्त्रीकडे पाहताच मला अजठ्याच्या चित्रांत पाहिलेल्या स्त्रियांच्या आकृतीचें स्मरण होऊन माझे मन चकित होत असे.

सर्वसाधारण निवडणुकांत राष्ट्रसभा विजयी झाली आणि प्रांतामध्ये राष्ट्रसभेने मंत्रिपदे स्वीकारावीं कीं नाहीं या प्रश्नावर फार मोठें रण माजलें. अखंडीस व्हाइसरॉय अथवा गव्हर्नर यांच्याकडून राज्यकारभारांत ढवळढवळ करण्यांत येऊ नये या आश्वासनावर तडजोड निघून मंत्रिपदें स्वीकारण्याचें आम्हीं ठरवलें.

१९३७ च्या उन्हाळ्यांत मी ब्रह्मदेश व मलाया या देशांना भेट दिली. विभ्रांति मात्र मुळींच मिळाली नाही. कारण जाईन तेथे जनता व कार्यक्रम पाठीमागे लागलेले असतच. पण वातावरणांतील फेरबदल सुखद होता. ब्रह्मदेशांतील उमळत्या व नवथर उमेदीची जनता पाहून मला फार आनंद झाला. प्राचीनत्वाची निशाणी धारण करणाऱ्या हिंदी जनतेपेक्षा ही ब्रह्मी जनता अनेक दृष्टींनी निराळी दिसत होती.

हिंदुस्थानांत नवीन समस्या निर्माण झाल्या होत्या. देशांतील बहुतेक प्रांतांतून राष्ट्रसभेची मंत्रिमंडळें अधिकारारूढ झालेलीं होती आणि त्यांपैकी कित्येक भत्री

वर्षांगणती तुरुगवास भोगून आलेले होते. माझी बहीण विजयालक्ष्मी पंडित सयुक्त-प्रांतीय मंत्रिमंडळामधील एक मंत्री बनली. हिंदुस्थानातील तीच पहिली स्त्रीमंत्री. राष्ट्रसभेची मंत्रिमंडळे स्थापन झाल्याचा तत्काळ परिणाम असा झाला की डोक्यावरचे एक मोठे ओझे खाली उतरल्यासारखे एक समाधानाचे वातावरण देशभर पसरले. देशात नवीन जीवन संचरू लागले, आणि आता कांही तरी फार मोठ्या घटना ताबडतोब घडणार अशी अपेक्षा शेतकरी व कामगार वर्गात उत्पन्न झाली. राजकीय कैदी मुक्त झाले, पूर्वी कधीहि मिळाले नसेल असे नागरिक स्वातंत्र्य जनतेला मिळू लागले. राष्ट्रसभेचे मंत्री स्वतः अग मोहन खपत व इतरांनाहि अग मोहन काम करावयास लावीत. पण त्यांना पुराण्या सरकारां यंत्राला हाताशी धरूनच काम करावे लागे. तें पडले अपरिचित आणि पुष्कळ अशी विरोधी. त्यांतील वरिष्ठ अधिकारी-वर्गाहि मंत्र्यांच्या हुकमतीत नव्हता. गव्हर्नराशी मंत्रिमंडळांचा दोनदां खटका उडाला आणि मंत्र्यांनी राजीनामे सादर केले. इतक्या थगला गोष्टी गेल्यावर गव्हर्नरांनी मंत्र्यांचे म्हणणे मान्य केले आणि पंचप्रसंग टळला. तथापि मुलकी अधिकारी, पोलिस अधिकारी व इतर वरिष्ठ नोकरवर्ग मिळून बनलेला जो जुना सच त्याला गव्हर्नरांचें पाठबळ आणि खुद्द राज्यघटनेचे कवच लाभल्यामुळे त्याचे सामर्थ्य व प्रभाव खूपच होता, याची जाणीव पदोपदीं होत असे. या अडथळ्यामुळे प्रगतीचा वेग मदावला आणि असतोप वाढत चालला.

या असतोपाचा आविष्कार खुद्द राष्ट्रसभेतच होऊ लागला, आणि अधिक पुरोगामी गट अस्वस्थ होऊ लागले. आमच्या राष्ट्रसभेच्या लढाऊ सघटनेला हळूहळू केवळ निवडणूक मंडळाचे स्वरूप प्राप्त होत चाललेलें पाहून मी सुद्धा बेचैन झालों होतो. स्वातंत्र्यास्तव लढा करणें अपरिहार्य द्रोणार, प्रांतिक स्वायत्तता हें घडीभऱ्याचें स्वप्न टरणार अशी चिन्हें दिसू लागलीं. १९३८ च्या एप्रिल महिन्यांत राष्ट्रसभेच्या मंत्रिमंडळांच्या कारभाराविषयी मला वाटणारे असमाधान मी गांधीजींना एका पत्रद्वारें कळवले. “जुन्या चाकोरीत बसण्याची धडपडच अधिक प्रमाणांत त्यांच्याकडून चालू असून तिचेंच समर्थन करण्याचे प्रयत्न त्यांच्या हातून होत आहेत. आम्ही एवढ्या परिश्रमानें जनमानसांत जे श्रेष्ठ स्थान मिळवले आहे, तेथून आपण च्युत होत आहोंत ही त्याहूनहि दुःखद गोष्ट. मामुली राजकारणाच्या पातळीवर आपण येऊन पोचत आहो.”

मंत्रिमंडळांच्या बाबतीत ही टीका कदाचित् वाजवीहून अधिक कडक झाली असेल. कारण मंत्रिमंडळांपेक्षा त्यावेळच्या घटना व परिस्थिति यांच्याकडेच दोषाचा बराचसा वाटा होता. राष्ट्रकार्याच्या अनेकविध क्षेत्रांत आमच्या मंत्रिमंडळांनी केलेली कामगिरी वास्तविक चांगली भरवी अशी होती. पण त्यांना आंखून ठेवलेल्या चतुःसीमांत काम करावें लागे आणि आमचे प्रश्न त्या सीमांच्या पार झाल्याविना सुटण्यासारखे नव्हते. शेतकरीविषयक कायदे व वर्धाशिक्षण योजना यांबाबतचे उपक्रम हे त्यांनी केलेल्या विविध अशा हितकारक उपक्रमांपैकी होत. शेतकरी कायद्यामुळे शेतकऱ्यांचा

बराच बोजा कमी झाला. हरएक मुलाला वयाच्या सातव्या वर्षापासून चौदाव्या वर्षापर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण मिळावे हा वर्धा-शिक्षण-योजनेचा हेतु आहे. व्यवसायद्वारा शिक्षण देण्यांत यावे, या आधुनिक सिद्धांताच्या पायावर त्याची रचना झालेली असून त्याची योजना अशा प्रकारे आखण्यांत आलेली आहे की शिक्षणांतोळ सत्त्वाश तर नष्ट होऊ नये, पण खर्च तर कमी होत जावा. हिंदुस्थान-सारख्या देशांत जेथे कोट्यवधि मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न सोडवावयाचा आहे, तेथे खर्चाच्या बाबींचे अतोनात महत्त्व आहे. या योजनांमुळे हिंदुस्थानांतोळ शैक्षणिक क्षेत्रांत क्रान्ति घडून आला असून तिचा भरपूर विकास करता येण्यासारखा आहे.

उच्च शिक्षणाचा प्रश्न बघाठीने हाताळण्यांत आला. त्याचप्रमाणे सार्वजनिक आरोग्याकडेही लक्ष पुरवण्यांत आले. पण राष्ट्रसभेच्या मन्त्रिमंडळाच्या प्रयत्नांना बहर येण्यापूर्वीच त्यांनी राजीनामे दिले. प्रौढ शिक्षणाचा प्रसार बराच नेटाने करण्यांत आला होता आणि तो चांगला यशस्वी पण झाला. ग्रामोदारांचे कार्य देशील स्वरूप तळमळीने करण्यांत आले.

मद्रिगट्यांनी चांगले भंगव कार्य केले. पण त्यामुळे हिंदुस्थानचे मूलभूत प्रश्न सुटण्यासांग्ये नव्हते. ते सुटण्याकरिता अधिक मूलगामी पालट घडवून आणून सर्व प्रकारच्या दृष्टि दितमबंधांचे रक्षण करणाऱ्या साम्राज्यशाही तटबंदीचे उच्चाटन करून टाकणे जरूरीचे होते.

असे असल्यामुळे राष्ट्रसभातगत स्थितिप्रिय व प्रगतिप्रिय गटांतील सघर्ष वाढत चालला. १९३७ च्या आक्टोबरात मन्त्रेष्ट्या आ. इ. का. कमिटीच्या बैठकीत या विरोधाचा आधिकार मर्यादित स्वरूपात झाला. ही घटना गांधीजींच्या मनाला फारच लागली आणि खाजगी बोलण्यामध्ये त्यांनी व्यासवर्धीची आपली नापसंती सधेतेडपणे व्यक्तही केली. तदनंतर त्यांनी एक लेख लिहून राष्ट्रसभेच्या अध्यक्ष म्हणून मी जे कांहीं एक कृत्य केले होते, त्याविषयी आपली नापसंती व्यक्त केली.

कार्यकारी मंडळाचा एक जबाबदार मनासद म्हणून इत पर कार्य करणे मला शक्य नाही असा विचार माझ्या मनात आला, परंतु गोष्टी निकरावर येतील असे कांहीही न करण्याचे मी ठरविले. राष्ट्राध्यक्षत्वाचे वर्ष संपत आले होते. त्यामुळे वर्ष संपताच अधिकारमूर्त्रे हळूच खाली ठेवता येणार होती. लागोपाट दोनदा आणि एकंदर मिळून तीनदा मला अध्यक्षपद मिळाले होते. पुन्हा एकवार मलाच अध्यक्ष करावे अशी भाषा एक येत होती. पण आता अध्यक्षपदासाठी उभे न राहण्याचा माझ्या मनाचा निर्णय झालेला होता त्या सुमारास मी एक गमत केली, आणि तिच्यामुळे माझी करमणूकही खूप झाली. मी एक लेख लिहून तो नांव न घालता मॉर्टन गिब्युमध्ये प्रसिद्ध केला. त्यांत माझ्या फेरनिवडणुकीला मी विरोध केलेला होता. लेख कोणी लिहिला त्याची कोणालाच म्हणजे सपादकालासुद्धा दाद नव्हती. त्याच्या प्रतिक्रिया माझ्या सहकाऱ्यांवर

आणि इतर मंडळींवर कसकशा होत होत्या त्याची मौज मी पाहत राडिलों. लेखक को असावा याबद्दल वाटेल तसे तर्कवितर्क सुरू होत. आणि आपल्या 'इन्साइड एडिया या ग्रंथात जॉन गंधर्न या लेखाच्या लेखकाचें नांव उद्धृत करीपर्यंत या रहस्याचा भे फारच थोड्या व्यक्तींना झाला असेल.

हरिपुरा येथील रात्रसभेच्या पुढील अविवेशेनामाठीं सुभाषचंद्रांची निवड झाली आणि तदनंतर लवकरच मी युरोपांत जावयाचे ठरवले. मुलीला भेटाययाचे होतेच पण युरोपांत सफर करून माझे थकलेले व गोथळलेले मन ताजेतवाने करावें हा त्या सफरीचा खरा उद्देश होता.

परंतु शांत चिंतनें विचार करावा किंवा मनाचे अंवारलेले कानेकोपरे ज्ञानदीपा उजवावे, अशा युरोपांतील परिस्थिति नव्हती. तेथील वातावरण कोट्टलें होतें आणि वादळ उठण्यापूर्वीच्या शांततेसारख्या वरकरणी शांतता तेथे दिसून येत होती १९३३ सालचे तें युरोपलड होते नेव्हिल चॅम्बलॅन यांच्या तडजोडीच्या राजकारणात त्या वेळीं भरती आलेली होती आणि विश्वासघात करून चिरडून टाकलेल्या राष्ट्रांच्य माथ्यावर पाय देऊन ते म्यूनिख येथे पुढें जो प्रसंग घडून आला तिकडे भरवाव निघाव होतें हिंदुस्थानातून मा तडक बार्सिलोना येथे उतरलो आणि सधर्पानें पेटलेल्या युरोपांत प्रवेश केला पाच दिवस माझा तेथे सुककाम होता. रोज रात्री आकाशांतू होणारी वावचा कृष्ट मी पाहत होतो तद्दृशतिरिक्कहि मीं तेथे अशा अनेक गोष्ट पाहिल्या की ज्याचा माझ्या मनावर रूपच परिणाम घडून आला. अंपेष्ट, संहार आणि माथ्यावर कोसटू पाहणारी सकटे यार्नी घेग्लेत्या त्या स्थार्नी माझ्या मनाला ज शांति लाभली ती मला युरोपात अन्यत्र लाभली नसेल. थैर्य, निश्चय आणि आप कांहीं तरी सकर्म करीत असत्याची भावना याची प्रभा तेथे फांकलेली होती.

तेथून मी इंग्लंडला गेलो आणि एक महिना त्या देशांत राहिलो. सर्व दर्जांच्य व मतान्या लोकांच्या गाठीभेटी घेतल्या. तेथील सर्वसामान्य जनांत एक प्रकारच सुयोग्य असा बदल झाल्याचे मला आढळून आलें. पण ज्या शिखरावर चेंबलें अधिष्ठित झालेले होते, तेथे मात्र काहींच बदल झालेला नव्हता. नतर मी चेकोस्लोव्हा क्रियात गेलो आणि तेथे आपण ज्या पक्षाचे केंवारी मानले जातो आणि ज्यांचे स्नेह म्हणवितो त्याचे गळे मोठ्या ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सागून कसे कापावेत तो राजकारणाती महागहन व गुतागुतीचा खेळ मी अगदीं जवळून पाहिला. म्यूनिख येथील घटनेच्य वेळीं लडन, पॅरिस व जिनेव्हा या तीन ठिकाणाहून मला हा डाव पाहावयास मिळाल आणि मीं माझ्या मनाशी अनेक सिद्धांत बांधले. सकटकाळ येतां क्षणीं प्रगत समज जाणारे गट व लोक यांचा पुरंपूर अधःपात व्हावा याचे मला भारी नवल वाटलें. जिनिव शहर मला पुराणवस्तुसग्रहालयातील एकाद्या चिजेप्रमाणे भासले. तेथे आपापल्य मुख्य कचेऱ्या थाटून बसलेल्या विविध आंतरराष्ट्रीय सघटनांचीं कलेवरें जणू कांहीं त्या ठिकाणीं इतस्ततः पसरलेलीं होतीं. युद्धप्रसंग टळला एवढ्य

रच लडन शहर खूप होते, त्यापलीकडे दुसऱ्या कशाचीहि त्याला दखल नव्हती. इलावाच्या घरावर तुळशीपत्र ठेवून आपणाला निश्चित वसतां येईल ही कल्पना. पण एक साल उलटण्याच्या आंतच असे मानणारांचा भ्रमनिरास झाला. चेंबर्लॅनच्या माग्यरेषेची कमान सध्यापुरती तरी चढती होती. अधून मधून टीकेची कुजवूज ऐकू येत होती, नाही असे नाही. पॅरिसकडे आणि विशेषेकरून तेथील मायम वर्गाकडे पाहून मला फार हळहळ नाटली. बिचान्यांनी जोराचा निषेध देखील केला नाही. तांतीचें प्रतीक म्हणून त्रिखंड कीर्ति गाजलेल्या पॅरिसचा ही अवस्था !

कधी मनाने मी युरोपातून परत लोटलो. माझ्या अनेक भ्रमाचा निरास झालेला होता. वाटेत मी इजिप्तमध्ये थांबलो. तेथे मुस्ताफा नाहासपाशा व वफद पक्षाचे इतर ते यांनीं माझे अतिशय प्रेमाने स्वागत केले. त्यांची पुनश्च भेट झाली आणि भराभर पाहत चाललेल्या जागतिक परिस्थितीच्या अनुरोधाने उभय देशांपुढील समान प्रश्नाची वृत्ती करण्याची संधि मिळाली म्हणून मला बरें वाटलें. पुढें कांही महिन्यांनीं वफद पक्षाचे एक शिष्टमंडळ हिंदुस्थानांत आले आणि त्यांनीं राष्ट्रसभेच्या वार्षिक अधिवेशनालाहि भेट दिली.

देशांतील नेहमींच्या कटकटी व गुंते चालूच होते. माझ्या सहकाऱ्यांशीं कसें नमवून घ्यावयाचे ही पचाईत माझ्यासमोर उभी होतीच. जग कल्पान्ताच्या उबऱ्यावर असे असतां अनेक राष्ट्रसंभावाले आपमांतील क्षुद्र स्पर्धेत चूर अमल्याचें पाहून माझे मन व्यथित झाले. समाधानाची गोष्ट एवढीच होती कीं राष्ट्रसभेच्या वरिष्ठ ल्यांमध्ये अज्ञानहि मारासार विवेक वऱ्याच प्रमाणांत जागृत होता राष्ट्रसभेव्यतिरिक्त घटनांत तर खूपच अधःपात झालेला होता जातीय तेंद व सघर्ष वाढत्या प्रमाणांत होता. जनाव जिन्हांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम लीग उत्तरोत्तर अधिकच अराष्ट्रीय, सकुचित लतीची आणि तऱ्हेवाईक होत चालली होती द्वेष व अत्याचार हा तिचा नाझी आक्षारखा विघातक कार्यरत होता. आमच्या मार्गजनिक जीवनावर दुष्परिणाम पाडवून आणणाऱ्या या जातीय सघटनांतील वाढता बाष्कळपणा पाहून अधिकच दुःख पडे. लीगचें वर्तन नापसंत अमणाऱ्या आणि राष्ट्रसभेला मानणाऱ्या मुसलमानांची आख्याहि बरीच होती, हे खरें.

स्वीकृत मार्गानें जातां जाता लीग माहजिकपणेच वाममार्गाला लागली आणि वेटीं हिंदुस्थानांत लोकसत्ता नको व देशाची फाळणी झाली पाहिजे असे म्हणण्याऱ्यांत तिची मजल गेली ! या वाढ्यात मागण्यांना ब्रिटिश अधिकाऱ्यांकडून प्रोत्साहन मिळालें. कारण राष्ट्रसभेचे प्रभुत्व हाणून पाडण्यासाठीं इतर सर्व विरोधी शक्तीप्रमाणे ग्रीगलाहि त्यांचा पाठिंबा होताच. जगांत कोठेहि यापुढें छोट्या राष्ट्रांना स्थान उरलेलें नाही. एकाद्या राष्ट्रसंघाचे घटक म्हणूनच त्यांना जगांत आलें तर येईल ही गोष्ट ज्या लाली स्पष्ट होत चालली होती, त्याच वेळीं देशाचे तुकडे पाडण्याची ही योजना पुढें मांडण्यांत यावी ही घटना आश्चर्यावद्द होय. कदाचित् ही मागणी गंभीरपणानें केलेली

नसण्याचाहि सभव आहे: पण जनाब जिन्हांनी जो द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला होता त्याची ही मागणी म्हणजे क्रमशुद्ध पर्यवसान होतें. जातीय वादाला जें हें नवें वळण मिळाले होतें त्याचा धर्मभित्तेशीं फारसा संबंध नव्हता. कारण ती खासच दूर करतां येण्याजोगी होती. देश स्वतंत्र, अखंड व लोकसत्ताक असावा असें म्हणणाऱ्या व धर्माच्या नांवाखालीं स्वतःचे खास हितसंबंध टिकवू पाहणाऱ्या कांहीं प्रतिगामी व सरंजामी गटांमधील सघर्षामुळे ही तेढ निर्माण झालेली होती. निरनिराळ्या धर्मपंथांच्या अनुयायी गणाकडून अशा प्रकारें आचरला व राबवला जाणारा धर्म हा मला आपत्तीसमान वाटे, वैयक्तिक व मामाजिक प्रगतीच्या मार्गातील तो धोंड आहे असे वाटे. जो धर्म आध्यात्मिकता व भ्रातृभाव यांचें उगमस्थान असावयाचा त्यांतून द्वेष, सकुचितपणा, नीचता व निंद्य स्वार्थ यांचें हालाले बाहेर पडत होतें.

१९३९ च्या प्रारंभीं राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीच्या प्रसर्गी राष्ट्रसभेंतील विरोध निकरावर आले. दुर्दैवानें मौलाना अदुल कलाम आज्ञादांनीं उभे न राहण्याचें ठरवल्यानंतर निवडणुकीचा सामना होऊन सुभाषचंद्र बोस विजयी झाले. या घटनेमुळे अनेक भानगर्दी उपस्थित होऊन पुढें अनेक महिने पेंचप्रसर्गातच गेले. त्रिपुरी येथील राष्ट्रसभेच्या अनिर्देशनाच्या वेळीं अग्रगस्त देखावा दिमून आला. माझा उन्साह त्या वेळीं अगर्दी मावळला होता. वाटेतच मोडून न पडतां आमचें गाडे शेवटपर्यंत टकलत जाते कीं नाही याची शक्यच वाटत होती. राष्ट्रांत व परराष्ट्रांत ज्या राजकीय घडामोडी सुरू होत्या त्यांच्या तर माझ्या मनावर परिणाम झाला होताच पण माझें मन मरगळून जाण्याच्या कारणांचा सार्वजनिक जीवनाशीं साक्षात् संबंध नव्हता. माझा मलाच वीट आला होता. त्या वेळच्या एका लेखांत मी लिहिले होते कीं, "माझ्या गटकाच्याना माझ्यापासून समाधान लाभत नसावं असे मला वाटतें. पण तसे होत असल्यास नवल नाही. कारण माझ्याकडे पाहून मग स्वतःलाच समाधान वाटत नाही. असल्या प्रकृतीच्या माणसाकडून नतुच होणें नाही, आणि ही गोष्ट माझ्या गटकाच्यांना जितकी लवकर उमगळ तितके बरें. मनोव्यापार टाकडीक होत असले आणि वळण लागलेले असल्याकारणाने बुद्धि कार्यक्षम असला तरी मनोबुद्धीच्या कार्यात ज्यामुळें घेतना व सामर्थ्य प्राप्त होत असते त्या शक्तीच गेल्यासारख्या ज्ञान्या आहेत "

सुभाषचंद्रांनीं नंतर अध्यक्षपदाचा त्याग करून फारवर्ड ब्लॉकची स्थापना केली. ही सघटना राष्ट्रसभेची प्रतिस्पर्धी बनावी असाच जवळ जवळ त्यांतला हेतु होता. कांहीं काळानंतर ती सपुष्टात आली. तसे होणें अपरिहार्यच होते. परंतु तिच्या प्रस्थापनेमुळे विघटनात्मक प्रवृत्तीना जोर चडून एकदर जी पिलेहाट चालू होती, तिच्यात भरच पडला. आकर्षक घोषवाक्यांच्या आडोशाला उभें राहून सधिसाधु व साहसी लोकांना आपले घोडें पुढें दामटण्यास अवसर मिळाला. या घटनेमुळें जर्मनीमधील नाझी पक्षाच्या उदयाचा इतिहास मला आठवल्यावांचून राहिला नाही.

एकादा कार्यक्रम पुढें करून जनतेचें पाठवळ संपादन करावयाचें आणि मग तेंच बळ अजिबात दुसऱ्याच कोणत्या तरी कार्यासाठीं वापरावयाचें ही त्यांची नीति असे.

राष्ट्रसभेच्या नवीन कार्यकारी मंडळपासून मी बुद्ध्याच अलग राहिलों. माझें तेंथें जमेल असें वाटेना. झालेल्या अनेक गोष्टीहि मला नापसत होत्या. राजकोट प्रकरणीं गांधीजींनीं केलेला उपवास आणि तदनंतरच्या घटना यांमुळें मी अस्वस्थ झालों होतो. त्या वेळीं लिहिलेल्या एका लेखांत मीं लिहिलें होतें: “ राजकोट प्रकरणाकडे पाहून माणसाला अधिकच अगतिक वाटू लागते. मला जें समजत नाही तेंथें मला कार्य करतां येत नाही. ज्या घटना घडल्या आहेत त्यांचा ग्रंथच मला लागत नाही.” मीं आणखी असेहि लिहिलें होतें कीं, “ आमच्यापैकीं अनेकांना मार्गनिश्चय करणें उत्तरोत्तर कठिण होत आहे. डाव्या उजव्या गटांपैकीं एकाची निवड करण्याचा अथवा खरें म्हणजे राजकीय निर्णय घेण्याचाहि हा प्रश्न नाही. परस्पर-विरोधी व तर्कशून्य निर्णयांना अवघणें मान्यता देत राहावे, त्यांना विरोध करावा किंवा मुकाट वसून राहावे एवढेच तीन पर्याय होते. त्यातला कोणताहि पर्याय सहजासहजीं पसत पडण्याजोगा नव्हता. नापसत वाटणाऱ्या अथवा बुद्धीला न पटणाऱ्या गोष्टींचा अधभ्रद्धेनें स्वाकार करीत गेल्यानें मनःशक्ती ढिल्या व पागळ्या बनत जातात. अशा मार्गाने कोणताहि व्यापक चळवळ चालवणें शक्य नाही, निदान लोकसत्ताक चळवळ तर नाहीच नाही. विरोधांमुळें आपला शक्तिपात हाऊन शत्रूंचें बळ वाढले असें चिन्ह दिसू लागलें कीं विरोध करणें मनाला अवघड वाटतें. बरें, मगळीकडून कार्यशक्तीला हांक येत असता क्रियाशून्य बनून राहाव, तर वैफल्याचा व अशाच द्रत-हंच्या भावनांचा गज मनावर चढू लागतो. ”

१९३८ च्या अखेरीस युरोपहून परत आल्यानंतर लगेच कांहीं काळाने आणखी दोन कार्याकडे माझें लक्ष वेधलें. तुघियाना येथें भरलेल्या अखिल भारतीय संस्थानी प्रजापरिषदेच्या अधिवेशनाचें अध्यक्षपद मीं स्वाकारलें. त्यामुळें हिंदुस्थानातील जवळ जवळ सरंजामदारी पद्धतीनें चालणाऱ्या संस्थानांतील पुरोगामी शक्तीशीं माझा सवध आला. अनेक संस्थानांमध्ये त्यावेळीं वाढता प्रक्षोभ प्रत्ययास येत होता. त्यामुळें जनसघटना व अधिकारा यांच्यामध्ये मधून मधून खटके उठत. अधिकाऱ्यांना अनेकदा ब्रिटिश सोजांराची कुमक मिळे. या संस्थानांविषयी आणि मध्ययुगाचे हे अवशेष टिकवून ठेवण्याच्या कामीं ब्रिटिश सरकारनें केलेल्या साहाय्याविषयी तोल सभाळून लिहणें अवघडच आहे. हिंदुस्थानांतील ब्रिटिशांचा पंचमस्तभ असे जें त्यांचें वर्णन अलीकडेच एका लेखकानें केलेलें आहे तें यथार्थ आहे. कांहीं उदार राज्यकर्ते त्यांच्यांत आहेत. जनतेच्या बाजूनें उभे राहावे, कांहीं भरीव सुधारणा जनतेला दाव्या अशी त्यांची इच्छा आहे. पण अधिराज्यसत्तेची धोंड त्यांच्या मार्गांत आडवी येते. संस्थानांत लोकसत्ता असेल तर तें पंचमस्तभी बनणें शक्य नाही.

ही पांचशे-साडेपाचशे सस्थानें राजकीय वा आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र घटक म्हणून राहू शकणार नाहीत हें स्पष्ट आहे. लोकसत्ताक हिंदुस्थानांत सरजामदारीचे अट्टे वनूनहि त्यांना राहतां यावयाचें नाहीं. संयुक्त राज्यांतले लोकसत्ताक घटक म्हणून त्यापैकी कांहीं मोठ्या संस्थानांना राहतां येईल; उरल्यासुरल्यांचे विलीनीकरणच झालें पाहिजे. किरकोळ सुधारणा करून सस्थानांचा प्रश्न निकालांत निघणार नाहीं. सस्थानी सत्ताप्रकारच नष्ट झाला पाहिजे, आणि ब्रिटिश साम्राज्य गेलें कीं मागोमाग तो जाईलहि.

राष्ट्रीय योजना समितीचें अध्यक्षपद हें माझे दुसरें कार्य. प्रांतिक सरकाराच्या साहाय्यानें राष्ट्रसभेच्या तर्फे ही समिति बनविण्यांत आलेली होती. या कामाला हात घातल्यावर दिवसमास तें इतकें वाढत चाललें कीं त्याच्या कक्षेंत हरएक व्यवहार समाविष्ट झाला. निरनिराळ्या विषयांसाठीं आम्हीं उपसमित्या नेमल्या. शेतकी, उद्योगधंदे सामाजिक व आर्थिक विषय इत्यादिकांच्या समित्या नेमून हिंदुस्थानांतील अर्थव्यवहाराची एक सुसंबद्ध योजना बनवण्याचा आम्हीं प्रयत्न केला. आमची ही योजना म्हणजे आराखड्याप्रमाणेंच असणार. नंतर त्यांत तपशील भरावा लागेलच. योजना समितीचें कार्य अद्यापि चालू असून तें आणखी कांहीं महिने तरी पुरें होण्याचा सभव नाही. या कामांत माझे मन रमून गेलें आणि मला त्यापासून पुष्कळच ज्ञान मिळालें. आम्हीं कोणतीहि योजना आंखली तरी तिची अमलबजावणी स्वतंत्र हिंदुस्थानांतच होऊं शकेल हें स्पष्टच आहे. त्याचप्रमाणें हेंहि उघड आहे कीं कोणतीहि योजना फलदायी होण्यासाठीं आपल्या अर्थव्यवहाराचें समार्जीकरण करणें आवश्यक ठरेल.

१९३९ च्या उन्हाळ्यांत मी सीलोनमध्ये थोडे दिवस जाऊन आलो. तेथील हिंदा रहिवासी व सिलोनी सरकार यांच्यामध्ये तेढ निर्माण झाल्यामुळें मला जावें लागलें. सिलोनच्या निसर्गरमणीय बेटांत पुनरपि जाण्याची संधि मिळाली याचा मला फार आनंद झाला. आणि माझ्या भेटीमुळें हिंदुस्थान व सिलोन यांच्यामधील स्नेहाचें सूत चांगलें भक्कम सांधलें गेलें. साऱ्यांनींच म्हणजे सिलोनी मंत्र्यांनीं युद्धां माझे मनःपूर्वक स्वागत केलें. भविष्यकाळीं कोणताहि परिस्थिति असली, तरी हिंदुस्थान व सीलोन यांना खांद्याला खांदा भिडवून उभे राहावे लागेल असे माझे निश्चित मत आहे. चीन व हिंदुस्थान, ब्रह्मदेश, सीलोन, अफगाणिस्थान व आणखीहि कांहीं राष्ट्रे मिळून एक संयुक्त राष्ट्र बनावे ही माझी भावी काळांतील कल्पना आहे. सर्व जगांतील राष्ट्रांचेच संयुक्त राज्य बनलें तर फारच बरें.

१९३९ च्या ऑगस्टमधील युरोपांतील परिस्थिति चांगलीच उग्र झाली होती. अशा वेळीं देश सोडून बाहेर जावें हें मनाला प्रशस्त वाटेना. पण उभ्या उभ्याच कां होईना, चीनमध्ये जाऊन येण्याची इच्छाहि प्रबळ होती. म्हणून विमानमार्गे मी चीनमध्ये गेलों आणि हिंदुस्थान सोडल्यावर दोन दिवसांत चुंकिंग येथें पोचलों. पण लगेच मला तांतडीनें परतावें लागलें; कारण युरोपांत युद्धाचा वणवा भडकला होता.

स्वतंत्र चीनमध्ये मी उणेपुणे दोनच आठवडे होतो खरा, पण ते आठवडे माझ्या वैयक्तिक दृष्टीने आणि चीनच्या व हिंदुस्थानच्या भविष्यकालीन परस्पर संबंधांच्या दृष्टीने संस्मरणीय ठरतील. चीन व हिंदुस्थान यांनी स्नेहसंलग्न व्हावे अशी इच्छा माझ्याप्रमाणेच चीनच्या पुढाऱ्यांच्या, आणि त्यांतल्या त्यांत चीनच्या ऐक्याचे व स्वातंत्र्य-निश्चयाचे प्रतीक बनलेल्या चॅंग कै शेक सारख्या थोर पुरुषांच्या मनांतहि वागत होती याचे मला फार समाधान वाटले. श्री. चॅंग कै शेक व त्यांच्या पत्नी यांच्या व माझ्या अनेकदा गांठीभेटी झाल्या, आणि आम्ही आपापल्या देशांच्या वर्तमान व भविष्यकालाबाबत चर्चाहि केली. चीन देश व चीन जनता यांच्यासंबंधी माझ्या अन्तःकरणांत जो आदर पूर्वी वसत होता, तो वृद्धिंगत झाला. पुनरपि जणू तारुण्य प्राप्त झालेल्या प्राचीन राष्ट्रांची हिंमत आपदांचे कितीहि घाव पडले तरी खचेल असें मला कल्पनेंतहि कधी वाटेना.

महागुद्ध आणि हिंदुस्थान. काय करावयास हवे होते आम्ही ५ गेलीं कित्येक वर्षे आम्ही याचाच विचार करीत होतो आणि आमची भूमिका आम्ही घोषित केलेली होती असे अमनहि ब्रिटिश सरकारने हिंदुस्थान युद्धयमान राष्ट्र झाल्याचे जाहीर करून टाकले. जनतेला की मध्ववर्ति विधिमंडळाला, वा प्रातिक सरकारांना त्यानें पसले देखील नाही. हा अपमान गिळणे अवघड होतें. ब्रिटिश साम्राज्यशाहीचा पुराणा खाक्याच अद्यापि चालू आहे असा त्यांच्या या करणीचा अर्थ होता १९३९ च्या सप्टेंबरच्या मध्याला राष्ट्रसभेच्या कार्यकारिणीने एक विस्तृत निवेदन प्रसिद्ध करून त्यांत आपल्या गत व वर्तमान भूमिकेचे स्पष्टीकरण केले आणि ब्रिटिश सरकारला आपल्या युद्धहेतूचे विवरण करण्याबद्दल व विशेषतः स्वतःच्या साम्राज्यशाही संबंधीचा दृष्टिकोण विशद करण्याबद्दल पाचारण करण्यांत आले. फासिस्टवाद व नाझीवाद यांचा निषेध आम्ही अनेकवार करून चुकलो होतो, पण आमच्या मानवर बसलेल्या साम्राज्यशाहीसंबंधीच आम्हाला विशेष विचार कर्तव्य होता. ही साम्राज्यसत्ता नष्ट होणार की नाही ? हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याला व घटना परिपडेमाफत स्वतःची राज्य-घटना बनविण्यासंबंधीच्या आमच्या हक्काला ब्रिटिश सरकार मान्यता देणार की नाही ? मध्यवर्ति सरकारामध्ये लोकप्रतिनिधीच्या हार्ता नियंत्रणाची सूत्रे देण्याबाबत तावडतोव काय व्यवस्था करण्यांत येणार आहे ? पुढे अल्पसंख्याकांनून जे जे आक्षेप घेतां येण्यासारखे होते त्यांचे निराकरण करण्यासाठी आम्ही घटना परिपदेच्या कल्पनेचा अधिक विस्तार केला. घटना परिपदेत मताधिक्याच्या द्वारा अल्पसंख्याकांच्या प्रश्नांचा निर्णय न लावतां तो त्यांच्या अनुमतीनें लावण्यात येईल असा खुलासा करण्यांत आला. अनुमति न मिळून एकाद्या प्रश्नावर मतभेद माजला तर निर्णयासाठी तो निपःक्षपातो पचायतीकडे सोपविण्यांत येईल. लोकसत्ताक पद्धतीच्या दृष्टीने पाहिले तर ही तडजोड अपायकारकच होती; पण अल्पसंख्याकांचे शकानिरसन व्हावे म्हणून राष्ट्रसभेने हा मार्ग परत्करण्याचीहि तयारी दर्शविली.

याबाबत ब्रिटिश सरकारने पत्करलेले धोरण स्पष्टच होते. युद्धहेतु जाहीर करण्याची अथवा लोकप्रतिनिधींच्या हार्ती शासनसूत्रे देण्याची आपली तयारी नाही याबाबत त्यांनी कोणाच्याहि मनांत कांहीं शका उरू दिली नव्हती. जुन्या जमान्याबरोबरच काम चालू होते आणि तसेच ते पुढेहि चालणार होते. हिंदुस्थानांतील ब्रिटिशांचे हितसंबंध सरक्षणाविना ठेवण्याची कल्पना सरकारला मान्य नव्हती. परिस्थिती अशी असल्याकारणाने राष्ट्रसभेच्या प्रांतीय मंत्रिमंडळांनी राजीनामे दिले. या शर्तीवर सरकारशी युद्धप्रयत्नांबाबत सहकार्य करण्यास मंत्रिमंडळं तयार नव्हती. सरकारने राज्यघटना स्थगित केली व स्वयंतत्र कारभार सुरू झाला. इंग्लंड व फ्रान्समध्ये लोकप्रतिनिधि व अनिर्बंध राजसत्ता यांच्यांतील ज्या सनदशीर सघर्षामुळे दोन राजांचे शिरच्छेद झाले, तसलाच सघर्ष हिंदुस्थानांतहि सुरू झाला. पण येथील सघर्षांचे स्वरूप सनदशीर विरोधातून बरेच निराळं होतं. अद्यापि ज्वालामुखी आग ओकू लागला नव्हता; परंतु त्यांच्या पोटांतला गडगडाट ऐकू येऊ लागला होता.

पंचप्रसंग कायम राहिला आणि वटहुकुमी राजवटीला प्रारंभ होऊन काँग्रेसजनांना व इतरांना अटक होऊ लागली. त्यामुळे चीड उत्पन्न होऊन प्रत्यक्ष कृतीला सुरुवात होऊ या अशी आमचे लोक निकड लावू लागले. परंतु लढ्याचा रागरंग आणि इंग्लंडवर कोसळलेले सकट पाहून आमच्या वृद्धीची ओढाताण सुरू झाली. शत्रु पंचांत असताना त्याची तारांबळ उडवणे हे आपलं ध्येय असून नये या गांधीजींच्या शिकवणुकीचा आम्हांला सर्वस्वी विसर पडलेला नव्हता.

युद्ध लांबत चालले तसे नवे प्रश्न उपास्थित झाले, अथवा जुन्याच प्रश्नांना नवे स्वरूप प्राप्त झाले. जुने सच उघडले, जुनी मूल्ये लोपलीं. पुनः पुनः धक्के बसत राहिल्यामुळे कोणताहि जम बसवणें दुष्कर होऊन बसलें. रशिया-जर्मनांचा तह, फिन्लंडवर रशियाचे आक्रमण, रशियाची जपानशी मैत्री, हे अशा प्रकारचे प्रसंग होते. या जगांत तत्त्वे म्हणून, व्यवहाराचे आदर्श म्हणून कांहीं चीज आहे की नाही ? की सारा चारा येईल तशी पाठ फिरवण्याचाच प्रकार आहे !

एप्रिल उजाडला आणि नॉर्वेचा पाडाव झाला. मे महिन्यांत हॉलंड व बेल्जियमवर काळरात्र पातली. जूनमध्ये फ्रान्स धरणीवर कोसळलें. पॅरिसची ती सुंदर व मानधन नगरी, स्वतंत्रतेची ती धात्री, अवमानित होऊन पायदळी पडली होती. फ्रान्सचा केवळ पराभव होऊन थांबला नाही, त्याचें मनच मेलें, तो नीतिभ्रष्ट झाला. हा अधःपात देश आंतूनच कोठें तरी सडल्याशिवाय कसा झाला असेल अशी शका माझ्या मनांत उत्पन्न झाली. जगण्यास असमर्थ बनलेल्या जीर्ण जगाची इंग्लंड व फ्रान्स हीं दोन प्रतीकें होती. त्यामुळेच तग धरणें त्यांना अशक्य झालें असावे काय ? की साम्राज्यशाहीमुळे त्यांचे सामर्थ्य वाढल्यासारखें दिसत असले तरी वस्तुतः अशा लढ्याच्या प्रसंगांनी ती त्यांच्या शक्तिपातासच कारणीभूत होत होती ? जें स्वातंत्र्य ते इतरांना नाकारतात, त्यांच्यासाठी झगडण्यास ते कितपत तयार होतील ? फ्रान्समध्ये घडलें त्याचप्रमाणें त्यांच्या

साम्राज्यशाहीला नागझ्या फॅशिलमचे स्वरूपहि आल्यावांचून राहणार नाही. नेव्हिल चेबर्लेनच्या जुन्या धोरणाचे भूत अद्यापि इंग्लंडच्या मानेवरून उतरलेले नव्हते. जपानची खुशामत करावी म्हणून ब्रह्मदेश-चीन मार्ग बंद करण्याचे ठरले होते आमच्या देशात कांहीं बदल करण्याचे नांव नव्हते. आम्ही जो संयम पाळीत होतो तो असमर्थ-तेचे लक्षण मानण्यात येत होता. ब्रिटिश सरकारचा हा निबुद्धपणा पाहून मी थक्क होऊन गेलों. काळवेळ आळमण्याची अथवा काय घडते आहे त्याचा अंदाज वांधून तदनुसार धोरण बदलण्याची पात्रता त्याच्या ठिकाणी अजिबात राहिलेली नव्हती इतर बाबतीप्रमाणे आंतरराष्ट्रीय घडामोडीच्या बाबतीतहि दृष्टोत्पत्तीला येणारा कार्यकारणाचा हा कांहीं निसर्गसिद्ध नियम तर नसावा ना का ज्या गजवटीचा उपयुक्तता संपुष्टात आलेली आहे तिला आपला जांब बचावण्याचा सुद्धा शहाणपणा सुचू नये ?

ब्रिटिश सरकारच जेथे इतके मदतबुद्धि आणि ठेक खाऊन देखील अक्कल न सुचणारं, तेथे हिंदुस्थान सरकारची गोष्टच काय पुसावी ? या सरकारचा कारभार कांहींसा हास्यास्पद तर कांहींसा खेदजनक अशा प्रकारचा आहे. काय वाटेल तें होवो त्यांची आत्मसंतुष्ट वृत्ति विचलित व्हावयाची नाही. मग त्यांच्यापुढे तुम्ही कितीहि तर्क लढवा, युक्तिवाद करा; डोक्यावर सकट कोसळणार अमो की समोर सर्वनाश ठकलेला असो. गोष्टीतल्या रिप व्हॅन विंकलप्रमाणे डोळं उघडं ठेवून सिमल्याच्या टेकाडावर हे सरकार खुशाल घोरत पडलेले असतें.

युद्धातील घटनांमुळे राष्ट्रसभेच्या कार्यकारिणीसमोर नवेनवे प्रश्न येऊन उभे राहिले. गांधीजींचें मत असें होतें की आपल्या स्वातंत्र्यप्रयत्नांत आम्ही ज्या अहिंसा-तत्त्वाचें चिकाटीनें पालन केले, त्याचाच अवलंब स्वतंत्र हिंदुस्थानचे शासन करतांनाहि करण्यांत यावा. परचक्र अथवा अन्तर्गत कलह यांचें निवारण करण्यासाठीं स्वतंत्र हिंदुस्थाननें हेंच साधन वापरावयास हवें. हा सवाल त्या वेळीं आमच्यासमोर उपस्थित झालेला नव्हता; पण गांधीजींच्या मनांत तो घोळत होता. तत्संबंधी आपली भूमिका स्पष्ट शब्दांत बोलून दाखवण्याची वेळ आलेली आहे असें गांधीजींना वाटलें. आमच्या लढ्यामध्ये मागच्याप्रमाणेंच यापुढेहि आम्ही अहिंसेचाच अवलंब केला पाहिजे याविषयी आमच्यापैकीं प्रत्येकाची खात्री पटलेली होती. युरोपांतील युद्धामुळे तर आमची ही श्रद्धा अधिकच बळकट बनली होती. परंतु भावी सरकारला या बाबतींत आतांपासून वचनबद्ध करून ठेवणें फार बिकट होतें: राजकारणाच्या क्षेत्रांत कार्य करणाराला ही गोष्ट सहजामहर्जी कशी करतां येणार ?

सर्व जगाला जो अहिंमेचा सदेश आपण ऐकवणार आहों, त्याचा स्वतःच त्याग करणें अथवा तो शिथिल करणें शक्य नाही असें गांधीजींना वाटलें. त्यांची ही भावना रास्तच असेल. आपला संदेश कोणत्या प्रकारें यावा तें ठरवण्याचा पूर्ण अखत्यार त्यांच्या हातीं राहू देणें अत्यंत होतें. राजकारणाच्या निकडीचा खोडा त्यांच्या पायांत आम्ही काय म्हणून अटकळता ? म्हणून ते आपल्या भारगिनं गेले आणि कार्यकारिणीनें

आपला मार्ग अनुसरला. म्हणजे त्यांचा आमचा संबंध संपला असें नाही. आमच्यामधील स्नेहबंधने फार दृढ होती. यापुढेहि ते आम्हांस परोपरीने मार्गदर्शन करतील व अनेक प्रसंगी आमचें नेतृत्वहि स्वीकारतील. तथापि त्यांच्या या अर्धवट निवृत्तीमुळे आमच्या राष्ट्रीय लढ्याच्या इतिहासाचें एक खंड समाप्त झालें असें म्हणणें सयुक्तिक होईल. गेल्या काही वर्षांत त्यांच्या अर्गी एक प्रकारचा कर्मठपणा येत चालला आहे. त्यांच्यातील पूर्वीची प्रसंगानुकारिता घटत चालली आहे असें मला वाटतें. तथापि पूर्वीची प्रभुता अद्यापि कायम आहे, पूर्वीचें आकर्षण अजूनहि टिकून आहे, त्यांचे व्यक्तित्व व त्यांची गुरुता इतरांपेक्षा अजूनहि उत्तुंग दिसतात. हिंदुस्थानातील कोट्यवधि जनतेच्या हृदयांतील त्यांचें स्थान लवमात्र कमी झालें आहे अशी कल्पना-देखाल कोणी करू नये. हिंदुस्थानचें भाग्यनिधान म्हणून गेली वीस वर्षे ते वर्तत आहेत. अजूनहि त्यांचें कार्य पूर्ण झालेले नाही.

‘गेल्या काही आठवड्यांत श्री. राजगोपालाचारींच्या सांगण्यावरून राष्ट्रसभेनें ब्रिटनसमोर आणखी एक योजना मांडली आहे. राष्ट्रसभेच्या उजव्या गटांतले म्हणून श्री. राजगोपालाचारींची गणना होते. तेज, बुद्धि, निःस्वार्थी जीवन आणि मर्मग्राही विचारशक्ति हे त्यांचे गुण आमच्या धेयाला अत्यंत उपकारक ठरलेले आहेत. राष्ट्रसभेचीं मंत्रिमंडळें होतील तेव्हां ते मद्रास प्रांताचे मुख्य प्रधान होते. संघर्ष टळवा या तीव्र इच्छेनें त्यांनीं एक सूचना मांडली व तिचा काही सहकाऱ्यांनीं साशक मनानें स्वीकारहि केला. त्यांचा सूचना अशी होती कीं ब्रिटननें हिंदुस्थानचें स्वातंत्र्य मान्य करावें व मध्यवर्ति शासनसस्थेत विधिमंडळाला जबाबदार अशा तात्पुरत्या राष्ट्रीय सरकारची स्थापना करावी इतके घडलें तर हें सरकार संरक्षण खात्याची जबाबदारी पत्करील व अशा प्रकारें युद्धप्रयत्नांना साहाय्य करू लागेल.

ही योजना अत्यंत व्यवहार्य होती, कोणत्याहि प्रकारची उलथापालथ न करतां अमलांत आणतां येण्याजोगा होती. योजनेवरहुकुम येणारें राष्ट्रीय सरकार समिश्र स्वरूपाचें बनणें अपरिहार्यच होतें. अल्पसंख्याकांना त्यामध्ये पुरेपूर प्रतिनिधित्व मिळालें असतें. सूचनेचें स्वरूप खासच सौम्य असे होतें. जनतेचें साहाय्य व तिचा विश्वास संपादन केल्यावाचून खरें संरक्षणकार्य व युद्धप्रयत्न होणें शक्य नसतें. या दृष्टीनेंही ही योजना उचितच ठरते. जनतेचें साहाय्य व विश्वास साम्राज्यवादी सरकारला मिळवणें शक्यच नाही. राष्ट्रीय सरकारच तें करू शकेल.

पण साम्राज्य सरकारांची दृष्टि उलटी असते. जनतेला वेठीला धरून कामें करून घेऊं व राज्यकारभार चालवू असें त्यांना वाटते. संकट आ वासून उभें असलें तरी हिंदुस्थानवरील आपला राजकाय व आर्थिक ताबा सोडून जनतेचे साहाय्य मिळवण्यास साम्राज्यसरकार तयार होत नाही. हिंदुस्थानांत व साम्राज्यामधील इतर देशांत न्याय्य भूमिका ठरवून तर जी अर्धवट नैतिक प्रतिष्ठा ब्रिटिश सरकारला प्राप्त होईल तिची देखील त्यांना कदर करावयाशी वाटत नाही.

आज ८ ऑगस्ट १९४० रोजी मी या ओळी लिहीत असतां व्हाइसरॉयने ब्रिटिश सरकारने आम्हाला दिलेले उत्तर सादर केले आहे. साम्राज्यवादाची तीच परिचित भाषा आणि तोच नेहमीचा आशय. युरोपप्रमाणे व जगातील प्रत्येक देशांतल्याप्रमाणे येथील सत्तेचा घडाहि भराभर भरत चालला आहे.

माझे अनेक मित्र तुरुंगांत जाऊन बसले आहेत. त्यांचा मला किंचित् हेवाच वाटतो. बदिवासाच्या जीवनांत जीवनासंबंधी जसा एक साकल्याने विचार करणे साधते तसा विचार या पिसाट झालेल्या, युद्धे, राजकारण, फॅशियम व साम्राज्यवाद यांनी आक्रांत झालेल्या जगांत करणे जमत नाही.

पण या जगांतून देखील क्वचित् प्रसंगी सोडवणूक करून घेतां येते. गेल्या महिन्यांत मी काश्मीरांत जाऊन आलों. तेवीस वर्षांनी हें जाणें झाले. बाराच दिवस तेथें राहिलों. पण सौंदर्यानें पूरित असे ते दिवस होते. त्या यक्षभूमीचे सौंदर्य मी पिऊन घेतलों. काश्मीरच्या दरींतून, पर्वतराजींतून यथेच्छ भटकलों, एक हिमनदी चढून गेलों, आणि मनांत आले—आहे, जीवनांत कांहीं राम आहे.

—जवाहरलाल नेहरू

भिन्न मार्ग

कोणती एकादी घटना घडून आल्याकारणाने हिंदुस्थान व ब्रिटन यांचे मार्ग वेगवेगळे झाले आहेत असे म्हटले तर ते समुचित ठरणार नाही. कारण जोपर्यंत इंग्लंड हे जेतें राष्ट्र व हिंदुस्थान हे जित राष्ट्र म्हणून मानण्यांत येत असेल, तोपर्यंत त्या दोघांचे मार्ग भिन्न असणे अपरिहार्यच ठरते आणि ते तसे होतेहि. जित व जेत्यांचे संबध जबरदस्तीवरच आधारलेले असतात. आणि जेथे जबरदस्ती आहे तेथे हातमिळवणी होणे अमभाव्य असते. अशा परिस्थितीत प्रभुराष्ट्र जित राष्ट्राला लोहदंडांनी बांधून आपल्या मागोमाग फरपटीत तरी नेते अथवा जितराष्ट्र तो लोहदंड तोडून तरी टाकते.

यामुळे आमचे मार्ग संदेव भिन्नच राहिलेले आहेत. आणि रस्सीखेचीचा खेळ मतत चालू आहे. कधी हा संघर्ष मानसिक व शाब्दिक स्वरूपाचा तर कधी उघड बडाच्या स्वरूपाचा असतो. १८५७ मध्ये रक्तमय उठाव झाला आणि अमानुषपणे त्याला दडपण्यात आले. तदनंतर बाह्यात्कारी दिसत नसला, तरी संघर्ष कायमच होता; कट्ट आणि अगंड असा संघर्ष चालू होता. राष्ट्रीय संघटनेच्या स्वरूपांत तो प्रगट झाला. त्याचे प्रथमचे उद्गार मवाळ असले, तरी उत्तरोत्तर जनतेचे हृदय तो प्रकट करू लागला. तेव्हा त्याच्या शब्दाना धार येऊ लागली. जेत्यांच्या विरुद्ध एक शांततेचे बड उभे राहिले. हिंसेचा त्याने सर्वस्वी त्याग केलेला असला, तरी पूर्वीच्या कोणत्याहि बंडाहून ते अधिक व्यापक व सामर्थ्यवान होते. हिंदुस्थानांतील कोट्यवधि जनता आपल्या चिरकालीन दास्याचा, दारिद्र्याचा व पिळवणुकीचा वीट आल्यामुळे भय दूर सारून आणि साम्राज्यशाहीच्या डोक्याला डोळा भिडवून स्वातंत्र्याची मागणी करण्यासाठी खडी झाली.

जनतेच्या चळवळींत अनेक भरत्याओहोऱ्यांचे काळ आले नाना कष्ट व नाना दुःखे तिला सोसावी लागली, पण तिने मागे पाऊल घेतले नाही. निरनिराळ्या मार्गांनी चळवळ चालूच राहिली. इकडे सर्वनाशाच्या गतकडे जग धावत सुटले होते. हिंदुस्थानच्या प्रश्नांना व्यापक स्वरूप प्राप्त होऊ लागले आणि जागतिक प्रश्नांचा व त्यांचा संदर्भ जुळून आला. अशा रीतीने आमची दृष्टि व्यापक व गाढ बनली असली आणि भविष्याचा वेध ती घेऊ लागली असली, तरी हिंदुस्थानांतील प्रश्नांचे राष्ट्रवाद विरुद्ध साम्राज्यवाद असे जे ऐन स्वरूप होते ते कायमच राहिले. स्वातंत्र्यावांचून जगांतील उलाढालीत भाग घेणे आम्हाला शक्यच नव्हते आणि साम्राज्यवादाला

चिकटून राहणारानीं जगांत स्वातंत्र्य व लोकशाहीचा डांगोरा पिटावा हा दांभिकपणाचा व कुचेष्टेचा प्रकार आहे असें आमचें मत होतें.

फॅशिशम व नाझीवाद यांची आम्हाला शिसारी होती. युरोपांत कहर उसळला होता त्याचा फार दढ असा परिणाम हिंदी लोकांवर झाला. पण हिंदुस्थानांत पाहिलेल्या अत्याचारांचाहि आम्हाला विसर पडला होता असें नाही. (आणि असा विसर कसा पडेल ?) आमच्या देशबांधवांना रोजच्या रोज सहन करावा लागणारा अपमान व पिळणूक आमच्या डोळ्यांना दिसत नव्हती अथवा त्याची कळ आमच्या अंतःकरणाला जाऊन भिडत नव्हती, असेंहि नाही. नाझीवाद व फॅशिशम हे वाईट आणि साम्राज्यवाद तेवढा भला असला शहाणपणा आमच्यापार्शी नव्हता.

युरोपांत युद्ध पेटलें आणि इकडे हिंदुस्थान युद्धयमान राष्ट्र म्हणून घोषणा झाली. हिंदी जनतेच्या नेत्यांना फुकटचें एका शब्दानें देखील विचारण्यात आलें नाही. राष्ट्रसभा ही अनधिकृत सस्था म्हटली तरी मध्यवर्ति विधिमंडळ, आणि प्रांतिक स्वायत्तता उपभोगणारी प्रांतिक सरकारें तर विद्यमान होती कीं नाही ? पण त्यांना कांहीं सांगितलें नाही कीं त्यांचें मत कोणी पुसलें नाही.

स्वातंत्र्य व लोकशाहीच्या नांवानें दुनियांत एकच कालवा सुरू झाला. कानाला तो जयघोष चोखट वाटत होता. पण हे आवाज पूर्वी आमच्या कानावरून गेलेले होते. आणि त्यांचें फळ काय मिळतें तेंहि आम्हीं चाखलेलें होतें. सहजासहजी आम्ही गळ्यांत अडकणें शक्य नव्हतें. आम्ही सावधपणें वागत होतो. वारंवार यज्ञान सांगितलें असतांहि आमच्या टाळक्यावर युद्धाचा हा बोजा लादण्यांत आल्यामुळें तर आम्ही अधिकच दक्ष झालो होतो. हें स्वातंत्र्य व ही लोकसत्ता आमच्याहिसाठीं आहे कीं फक्त युरोपांत व युरोपच्या परिसरांत राहणाऱ्या देवदंवतांसाठीं आहे ? हिंदुस्थानांत अथवा जगात कोठेहि साम्राज्यवाद म्हणून शिल्लक राहणार नाही असा याचा अर्थ खरोखर आहे काय ?

आम्हीं ब्रिटिश सरकारकडे विचारणा केली. स्पष्टीकरण करा म्हणून सांगितलें. हेतु हा कीं आम्हाला मार्गनिश्चय करतां यावा. पण आमची ही विचारपूस त्यांना गैरलागू आहे, उद्धटपणाची आहे असें वाटलें. त्यांनीं जीं उत्तरें दिलीं त्यावरून लोकप्रतिनिधींच्या हातीं सत्ता देण्याची इच्छाच त्यांच्या ठायीं नव्हती इतकेंच नव्हे तर हिंदुस्थानांतलाल साम्राज्यशाही चौकट नष्ट होण्याचा संभवहि नव्हता असें दिसून आलें. स्वतःसाठीं राष्ट्रसभेनें कांहींच मागितलें नव्हतें. वरिष्ठ नोकऱ्या तिला नको होत्या. त्या हव्या असत्या तर न मागतांच मिळाल्या असत्या. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याची घोषणा व्हावी आणि लोकप्रतिनिधींची घटना परिषद् भरवण्यांत येऊन तिच्यामार्फत सर्व अल्पसंख्याकांना संरक्षण देणारी स्वतंत्र हिंदुस्थानची घटना बनवावी अशी राष्ट्रसभेची मागणी होती.

हिंदी जनतेच्या मनाची व युद्धीची भोढाताण सुरू होती. नाझीवाद व फॅशिशम यांच्याविषयी तिला भयकर तिटकारा होता. त्यांना यश मिळवेल अशी कांहीं जनतेची इच्छा नव्हती. नवी दुनिया निर्माण करण्यासाठी, खऱ्या स्वातंत्र्यासाठी हे युद्ध चालू आहे अशी जर हिंदुस्थानची खात्री पटली असती तर त्याने आपले सारे बळ एकवटून युद्धात उडी घेतली असती. पण साम्राज्यशाहाचा आणि आमचा परिचय फार दिवसांचा, कित्येक पिढ्यांचा. आम्ही परस्परांना पुरे ओळखून होतो, परस्परांच्या मनांत अदेशा होता, एकामेकांविषयी वीट आलेला होता. वैमनस्य, पिळगूक, कटुता, वचनभंग, दुहीला व फाटाफुटींना दिलेले उत्तेजन आणि देशाची शकले पाडण्याचे प्रयत्न यांनी भरलेल्या गेल्या दीडशे वर्षांच्या इतिहासाची पार्श्वभूमी होती. ही सर्व विघ्ने बाजूस सारणे, या सर्व अडथळा दूर करणे सोपे काम नव्हते. तरीहि आम्ही हे सारे करावयाचे ठरवले. परंतु जनतेला कांहीं तरी एक जोराचा धक्का दिल्याशिवाय, एक आनंदाचा लाट उठवल्याशिवाय, हे पक्के झालेले प्रह घालण्याचा नुसता प्रयत्न करणे देखील अशक्यप्राय होतं. हिंदुस्थानातील सारे वातावरण बदलून टाकील व शंकाकुशका लयास नेईल अशी कांहीं तरी गोष्ट व्हावयास हवी होती. स्वातंत्र्याची घोषणा निःसदिग्ध शब्दांत केली असती आणि राज्यकारभार लोकमतानुसार करण्याची तरतूद ताबडतोब केली असती तर हे घडून आलं असते. त्याच्या अभावी युद्धप्रयत्नाशी स्वखुषीने सहकार्य करण्यास जनतेला प्रवृत्त करणे हिंदुस्थानातील कोणाहि व्यक्तीला वा गटाला शक्य होते ना.

आजकाल युद्धांना जनतेचा पाठिंबा अवश्य असतो. हुकुमशाही राष्ट्रांत देखील अखंड प्रचार चालू ठेवून जनतेची उत्सुकता नेहमी खडी ठेवतात. जनतेच्या मनांत दुष्टाचा अथवा बेफिकिरी असली तर धर्देवाईक फौजेला देखील धडपणे युद्ध चालवितां येणार नाही. युद्ध व्यवस्थिपणे चालविण्याचा सकुचित दृष्टिकोन घेतला, तरीमुद्दां प्रातिनिधिक सरकार आवश्यकच ठरलं असतं. साम्राज्यशाहा ही जनतेला वेठीला धरू शकल; पण जनतेची समति वा सदिच्छा सपादन करणे तिला जमणार नाही.

व्हाइसरॉय व ब्रिटिश सरकार यांनी आम्हाला रुकार दिल्यावर आमचा मार्ग स्पष्ट झाला. प्रांतातल राष्ट्रसभेच्या मन्त्रिमंडळांनी राजिनामे दिले, प्रांतातील प्रातिनिधिक कारभार संपला. लोकच्छेविरुद्ध असणारे ब्रिटिश सरकारचे हुकुम मानण्यास मन्त्रिमंडळं व विधिमंडळं तयार नव्हतीं. इंग्लंडातील जुन्या काळाचा राजा व विधिमंडळांतील सघर्षच नव्या स्वरूपात यथे सुरू झाला. राज्याच्या ऐवजी यथे व्हाइसरॉय व गव्हर्नर होते व विधिमंडळं जनेच्छेचा प्रतिनिधि बनली होती. दूर बसून राज्य करणाऱ्या राजाच्या व त्याच्या मंत्र्यांच्या आदेशांचा प्रतिकार अमेरिकच्या स्वाभिमाना व स्वातंत्र्यप्रेमी नागरिकांनी केला व दर्घकालपर्यंत लढा केल्यावर आपलं स्वातंत्र्य प्रस्थापित करण्यांत त्यांनी यश मिळवलं असा इतिहासाचा दाखला आहे.

परंतु हिंदुस्थानांत काय परिस्थिति होती ? नव्या जगाच्या उदयकालीं, स्वातंत्र्य व लोकसत्ता यांचे जयघोष सुरू असतां जें कांहीं अल्पस्वल्प प्रातिनिधिक सरकार देशांत नांदत होतें तेंहि गूढाळप्यांत आलें. व्हाइसरॉय सर्वाधिकारी बनला. कायदेकानूच्या बाबतींत कर्तुमकर्तुम सत्ता गाजवावी, लोकांवर कर बसवावा, त्यांना वेग्रीस धरावें; कोणत्याहि प्रातिनिधिक संस्थेला एका शब्दानें विचारण्याचें कारण नाहीं.

पाठीशीं बहुसंख्य प्रतिनिधींचें बळ असतांहि राष्ट्रसभेच्या मंत्रिमंडळांनीं राजिनामे दिले हें खरें. पण व्हाइसरॉयचे आदेश अथवा ब्रिटिश सरकारची नीति त्यांना मान्य नव्हती हें त्यांच्या राजीनाम्याचें कारण होतें. व्हाइसरॉय अथवा गव्हर्नर यांना विधिमंडळें बरखास्त करून नव्या निवडणुकी करतां आल्या असल्या परंतु नव्या निवडणुकी केल्या तर राजिनामे दिलेल्या राष्ट्रसभेच्या मंत्रिमंडळांना परत प्रचंड पाठींबा मिळेल याची त्यांना पूर्ण जाणीव होती. इतर कोणत्याहि पक्षांला बहुमत न मिळाल्याकारणानें मंत्रिमंडळ बनवतांच आलें नसतें. एतावता विधिमंडळ बरखास्त करणें, निवडणुकी बंद ठेवणें, आणि सारो सत्तामूर्त्रें स्वतःच्या हातीं घेणें याविना व्हाइसरॉयला काय किंवा गव्हर्नरला काय दुसरा मार्गच उरला नव्हता. जनता व विधिमंडळें एका बाजूला व राजाचे प्रतिनिधि दुसऱ्या बाजूला असा हा स्पष्ट सामना होता. कोणत्या तरी एका पक्षानें दुसऱ्याला चिरडावें अथवा स्वतः माघार घ्यावी असा धिनतोड प्रसंग तो होता. विधिमंडळांना दडपण्यांत आले. नेव्हिल चेबेलेंननें पार्लमंटचा विश्वास गमावल्यावर तें बरखास्त करून वटहुकुमानें राज्य करण्याचा सद्दा राजाला दिला असता, अथवा अध्यक्ष ह्श्वेल्टनें हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचे व सीनेटचे मत अवमानून वटहुकुमानें आपलीच सर्वाधिकारशाही प्रस्थापित केली असती तर जमें झालें अमनें, तसाच हा प्रकार झाला. सर्वाधिकारशाही व हुकुमशाही यांच्या निषेधाचा वकवा सर्वत्र चालू आहे. या दोन्ही सत्ताप्रकारांचा निषेध इंग्लंडचे राज्याधिकारी तारस्वरांत करीत अमतात. पण हिंदुस्थानकडे पाहिलें तर येथें हुकुमशाही व सर्वाधिकारशाहीच माजलेली दिमून येते.

आमच्यापुढील मार्ग स्पष्ट होता. तरीही आम्हीं मयम रागवला. आमच्यांतील अनेकांचा आमच्यावर रोप झाला आणि अनेक साथी राष्ट्रसभेची भूमिका समजावून सांगितल्याच्या अपराधावरून बदिवासांत पडले. तरीहि आम्हीं पाऊल उचललें नाहीं. कारण त्या ऐन क्रांतीच्या वेळीं तरी इंग्लंडच्या सरकारांतील कांहीं प्रगतिवादी व मजूरपक्षीय मददय साम्राज्यवादाच्या मगरमिठीतून आपली मृत्का करून घेतांल व बोलल्याप्रमाणें चालतांल अशी वेडी आशा आम्हीं मनाशीं बाळगून होती. नाझी सत्ताधाऱ्यांना आमच्याकडून कोणतांही प्रोत्साहन मिळू नये अशी आमची इच्छा होती. युगोपवर अथवा अन्य कोणत्याहि देशावर त्यांचें प्रभुत्व स्थापन व्हावें ही कल्पना आम्हांला दुःस्वदायक वाटे. गुलामगिरीच्या आर्गांत आम्हीं होरपळलेले असल्याकारणानें इतरांना तिचे चटक कसे

बसतील याची आम्हास कल्पना होती. नाझींचे वंशविषयक विचार अथवा वंशविषयक अत्याचार जगांत दुसऱ्या कोणाला नसले तरी निदान आम्हाला तरी असद्य होते हॉलंड व बेल्जमवर हें आकाश कोसळलें, फ्रान्सची जी दुर्दशा उडाली त्यामुळें आमचें चित्त हेलावून गेलें होतें. इंग्लंड सकटाच्या तोंडाशी उभें होते, अशा वेळीं त्याची स्थिति अधिक बिकट करावी असें आम्हास वाटेना. इंग्लंडच्या शास्त्र्या वर्गानें आमच्यावर अन्याय केले असतील, तिच्या साम्राज्यवादाने आम्हाला भरडून काढलें असलें; पण इंग्लंडमधील जी जनता धैर्याने सकटाशी झुज खेळत होती तिच्याविषयी आमच्या मनांत वैरभाव नव्हता. हिंदुस्थान व इंग्लंड या उभयतांना गौरवास्पद व हितावह ठरेल असा मार्ग हुडकण्याचा आम्हीं आटोकाट प्रयत्न केला. आम्ही नव्या सूचना मांडल्या, रामगडच्या अधिवेशनांत आम्हाला जो आदेश देण्यांत आलेला होता त्याच्याहिपर्याकडे आम्ही गेलो. हिंदुस्थानच्या सरक्षणान्त्र संघटना करण्याचें व युद्धप्रयत्नांत साहाय्य करण्याचे आश्वासनहि आम्हीं दिलें. पण या गोष्टी स्वतंत्र राष्ट्र म्हणून, हिंदुस्थानच्या कोळ्यवधि जनतेच्या साहाय्यानेच आम्हाला करणें शक्य झालें असतें. म्हणून स्वातंत्र्य जाहीर करून एकाच पक्षाचें नव्हे तर सर्व पक्षांचें प्रातिनिधिक असे तात्पुरतें राष्ट्रीय सरकार बनवणें आवश्यक होतें. आणि हें करावयाचें तर साम्राज्यवादी चौकट नष्ट केलीच पाहिजे हें मूलभूत तत्त्व मान्य करावयास हवें होतें.

व्हाडसराय व ब्रिटिश सरकार यांनी आम्हाला व देशाला चक्क नकार दिलेला आहे. फ्रान्सची घटका भरत आली होती तेव्हां इंग्लंड व फ्रान्सचें संयुक्त राष्ट्र बनवावें असें मुचवण्याची धडाडी ब्रिटनच्या राज्यकर्त्यांनी दाखवली. ती सूचना चकित करणारी अशा होती. पण तोपर्यंत वेळ टळून गेलेली होती. तथापि वेळ आलीच, तर मळलेली वाट सोडून निराळ्या वाटेने पाऊल टाकण्याची हिंमत ब्रिटिश सरकारांत आहे हे त्यावरून दिसून आले परंतु हिंदुस्थानांतल्याप्रमाणे त्यांचे हितसंबंध जेथे गुतलेले आहेत तेथे जिवावर बेतले असलें आणि युद्ध अगळट येऊं लागले असलें तरी जुन्या चाकोरीतून बाहेर पडण्यास तें तयार होत नाही. साम्राज्यशाहीमुळे त्यांना जे विशेष अधिकार प्राप्त झालेले आहेत, त्यांचा त्याग युद्धप्रसर्गी आपली याज्ञ बळकट होईल हे उघड दिसत असतांही त्यांना करवत नाही. आपल्या साम्राज्याविषयी व ते टिकवून ठेवण्याविषयी मोठ्या खुशीत येऊन ते बोलत असतात. पण स्वतःच्या कानांना गोष्ट वाटणारं हे प्रलाप म्हणजे आमच्या गुलामीची, अधोगतीची आणि दागिद्यांनी जाणीव करून देणाऱ्या प्रतीकाप्रमाणें आम्हाला वाटतात याची त्यांना शुद्ध राहत नसावी म्हणून या युद्धापामून आमच्या वाटा वेगवेगळ्या झाल्या असें म्हणणें चुकीचे होईल. त्या कधीच एक नव्हत्या असे मला वजावून सांगावयाचे आहे. आतां ब्रिटिशसरकारच्या या घोषणेमुळे तरी आमच्यांतील जे सूक्ष्म मनोबध होते तेहि तुटून गेले आहेत. यापुढें आम्ही कधीकाळीं बरोबर चालू अशी शक्यताच या घोषणेमुळें राहिलेली

नाहीं. या घटनेचा मला विषाद वाटला. कारण ब्रिटिश साम्राज्यासकट सर्वच साम्राज्य-शाखांचा मी दुःमन असलों तरी इंग्लंडच्या अनेक गुणांचा मी चाहता होतो आणि हिंदुस्थान व इंग्लंड यांच्यामधील सूक्ष्म स्नेहबंध न तुटतील तर बरें असें मला वाटत असे. पण हे स्नेहसंबंध स्वातंत्र्याच्या वातावरणातच टिकू शकणार. हिंदुस्थानच्या कल्याणासाठी मला हिंदुस्थान स्वतंत्र व्हावा असे वाटे हें उघडच आहे. पण इंग्लंडचे कल्याण व्हावें हाहि त्यांतला हेतु होता. पण माझ्या आशा भंग पावल्या आहेत. विवात्यानें आमच्यासाठी निराळेंच भवितव्य लिहून ठेवले आहे असें दिसतें. यापढील काळांत गेल्या शभर वर्षांचें वैर कायम राहणार आणि वाढणार आहे; आणि जेव्हां केव्हां ताटातूट होईल आणि ती होणारच, तेव्हां ती मैत्री तुटल्यामुळें न होतों वैर त्रिकोपाला गेल्यामुळें होईल.

इतके दिवस आम्ही स्वस्थ राहिलों, तेव्हां यापुढेहि आम्ही त्यांच्या आदेशापुढें मान तुकवू अशी ब्रिटिश सरकारची कल्पना झाली असल्याचें मला सांगण्यांत आलें. आमच्या सयमाचा अर्थ आम्ही क्रियाशून्य बनलों अमा करण्यांत येत आहे जुलूम-जबरदस्तीच्या, बॉम्बेच्या विमानांच्या, टॅक्सच्या, हत्यारवट सैनिकांच्या या दुनियेंत आम्ही खरोखरच किती दुबळे भासतो, नाहीं ! मग अशा दुर्बळांचा विचार करा कशाज ! पण सशस्त्र सगरानें परिपूर्ण अशा जगात देखील मनुष्याचें मन, राष्ट्राचे अन्तःकरण म्हणून काहीं चीज असेलच ना ? ते धुद्र नाहीं, ते दुबळे नाहीं; त्याला तुच्छ लक्षणे धोक्याचें ठरल्यावाचून राहणार नाहीं.

आमच्यापैकी ज्यांचा ज्यांचा हिंदी राजकारणाशी घनिष्ट संपर्क आलेला आहे त्यांना ब्रिटिश सरकारच्या उत्तराची फोड अथवा चिळपण करून सांगण्याचें कारण नाहीं. त्यांनीं कोणताहि सदह उरू दिलेला नाहीं हें कवूल केले पाहिजे. परंतु इतर जनाना या उत्तराचे मर्म कदाचित् उमगणार नाहीं, त्यांतील झोकदार शब्दांमुळें हिंदुस्थानला कांहीं घबाड देऊ केले होते आणि हिंदी लोकाना अधिक राजकीय सत्ता मिळणार होती असा सभ्रम त्यांच्या मनांत निर्माण होईल.

व्हाइसरॉयच्या कार्यकारी मंडळीवर काहीं बिनमरकारी सभासद घेण्यात यावे अशी ही योजना आहे. हें कार्यकारी मंडळ स्वःच्या अर्थाने कार्यकारी मंडळ नाहीं ते बऱ्याच अंशीं सल्लागार मंडळीसारखें आहे. खरी सत्ता व्हाइसरॉयच्या हातीं आहे. तो कार्यकारी मंडळाच्या सदस्यांना नेहमी विश्रामांत घेतोच असे नाहीं. हे सदस्य म्हणजे आपापल्या खात्याचे प्रमुख मानण्यांत येतात व ते व्हाइसरॉयला आपल्या अधिकारांतील खास विषयाबाबत सल्लामसलत देतात. पण धोरण ठरतें ते व्हाइसरॉयकडून. वस्तुतः धोरण ठरवण्याची जबाबदारी त्याच्यावर असते आणि ब्रिटिश पार्लमेंटांतील भारतमंत्र्याला तोच जबाबदार असतो. हीच कायदेशीर, घटनादत्त व परंपरागत चौकट जोपावेली कायम असल, तोंपर्यंत कार्यकारी मंडळांत कोण गेले व किती गेले याला अर्थ उरत नाहीं. व्हाइसरॉयच्या अधिकारांत वा प्रणिष्ठेंत त्याच्यामुळें तसूभर फेरफार होणार नाहीं. त्यांच्या लाघर्वापणामुळें व्हाइसरॉयच्या विचारांत काय फरक पडेल तेवढाच.

हा विचार बाजूला ठेवला, तरी कार्यकारी मंडळांत चारदोन विगारसरकारी सदस्यांची भर टाकल्याने त्यांच्या स्वरूपांत कांहीं मूलभूत फरक पडत नाही. सरकारनियुक्त व अधिकारी सदस्यांची बहुसंख्या कायमच राहते. त्यांच्या अर्गी कांहीं गुणविशेष असतातहि (त्यांचा प्रत्यय मात्र येत नाही) परंतु ते शहर टक्के साम्राज्यवादी नोकरशाहीचे प्रतिनिधि असतात एवढे मात्र खरे. त्यांचे अधिकारपद सर्वस्वी व्हाइसरॉयच्या आधीन असते, त्याची आज्ञा त्यांना शिरसाबंध असते. जनतेचे जीवन, विचार व व्यवहार यांपामून त्यांची सर्वस्वी फारकत झालेली असते या अधिकारी वर्गाचे एक वेगळेच जग असते. जुन्या जमान्यांतील पोलिशी राज्यव्यवस्था ठेवण्यांतच त्यांची जी कांहीं कर्तबगारी असेल ती खर्च होत असते. आधुनिक जगापासून ते फार दूर असतात. आधुनिक जग व त्यांतील समस्या त्यांना आकलन होत नाहीत. इतर देशांतून नष्टप्राय झालेल्या वर्गाचे हे अवशेष असून त्याची येथूनहि उचलबांगडी व्हावयास हवी.

आणि ज्या 'प्रातिनिधिक हिंदी गृहस्थांची' निवड कार्यकारी मंडळासाठी करण्यांत येईल ते देखील बहुतरुन सर्व तऱ्हेच्या गटांतून निवडले जातील. त्यांतले कांहीं गट तर पूर्णपणे प्रतिगामी आहेत. हिंदुस्थानांतील पुरोगामी शक्तींचे मत देखील त्यांच्या द्वारा व्यक्त होणे कठीण आहे. कार्यकारी मंडळांत ते परस्परांना शह देऊन बसतील किंवा याद्दनाहि वाईट म्हणजे परस्परांना मारकहि होतील. ते जनतेकडून निवडलेले नसणार, आणि जनतेला कोणत्याहि प्रकारे जबाबदारहि नसणार. व्हाइसरॉय त्यांची निवड व्यक्तिः करणार.

एवच राष्ट्राच्या दृष्टीने अथवा सत्तासंक्रमणाच्या दृष्टीने मूठभर हिंदी लोकांची भर पडल्यामुळे कांहींच साधणार नाही हे स्पष्ट आहे.

युद्धसल्लागार मंडळ स्थापण्याची आणखी एक सूचना करण्यांत आलेली आहे. हे सल्लागार मंडळ म्हणजे नाना तऱ्हेच्या लोकांची एक भेळ होणार असून निमसरंजामदारी सस्थानांचेहि प्रतिनिधि त्यात असणार आहेत त्यांच्या अधूनमधून बैठकी भरतील, जे बोधामृत पाजण्यात येईल ते मुकाटपणे पितील आणि लष्करभरतीचे दलाल म्हणून ते काम करीत राहतील. यांना अधिकार असा कोणताच असणार नाही. व्यवहार दृष्ट्या अगदी निरूपयोगी व महत्त्वाच्या दृष्टीने शून्य असे हे पोकळ मंडळ बनून राहील.

सध्या या दोन सूचना पुढे मांडण्यांत आलेल्या आहेत. आणि हातच्या सत्तेपैकी पावआणा देखील आमच्या हाती देण्याचा ब्रिटिश सरकारचा विचार नाही ही गोष्ट व्हायसरॉयनी निःसदिग्ध शब्दांत सांगून टाकलेली आहे. भारतमंत्र्यांनी वर हेहि स्पष्टीकरण केले आहे की "हिंदुस्थानच्या राष्ट्रीय जीवनांतील महत्त्वाचे घटक" असा शब्दप्रयोग आम्ही जेव्हा करतो तेव्हा हिंदुस्थानातील युरोपियनांचे हितसंबंधि आम्हाला अभिप्रेत असतात. एमरी व व्हाइसरॉय यांच्या डोळ्यांसमोर हिंदुस्थानच्या राष्ट्रीय जीवनाचे

जें चित्र आहे, त्यांत युरोपियन, संस्थानिक, बडे जमीनदार, जातीयवादी व इतर प्रतिगामी गट यांनीच सारी जागा अडवलेली असावी. आमच्या राष्ट्रीय जीवनाच्या पटाचा ताणा व बाणा याच समाजसूत्रांनी विणला गेलेला आहे. तेव्हां त्यांचें रक्षण अवश्य आहे, त्यांना प्रतिनिधित्व दिलें पाहिजे हा त्यांचा सिद्धांत. जे तीस चाळीस कोट लोक कष्ट असतात, क्वचित् उपाशी पोटीहि राहत असनात ते म्हणजे त्यांच्या दृष्टीनें केवळ धूळ, कचरा !

सध्या हे असे आहे आणि युद्ध चालू असेपावेतो हें असेच चालू राहावयाचें. आमच्या मनांत भावी कालाबद्दलच्या ज्या चंदेरी कल्पना आहेत, ज्या स्वतंत्रतेविषयीं आम्ही नित्य ऐकत आहों ती सत्यसुश्रूत उतरवण्याविषयींची सरकारी योजना पुढील-प्रमाणें आहे युद्ध सपलें कीं हिंदुस्थानांतील राष्ट्रीय जीवनांतील प्रातिनिधिक घटक जमवून त्यांचे एक मडळ बनवावयाचें आणि त्यानें नवीन घटनेचा आराखडा तयार करावयाचा. या प्रातिनिधिक घटकांत एमेरी व व्हाइसरॉय यांच्या दृष्टीनें कोणाकोणाचा समावेश होणार तें आपण पाहिलेंच. रत्नालकारविभूषित राजेमहाराजे, कमरबंद चढवलेले सरदार, युरोपियन कारखानदारांची धेडे, जमीनदार, तालुकदार, हिंदी भांडवलदार, वरिष्ठ सरकारी नोकराचे प्रतिनिधि, असा हा मोठा पोक्त मेळवा असणार. त्यांत चारदीन सामान्य जनहि असतील. (आंखलेली योजना अशी आहे. आतां दैवगति उलटीहि फिरेल कदाचित्.) हे सर्व एकत्र जमून हिंदुस्थानची घटना सिद्ध करणार. मेळव्याचे अध्यक्षपद बहुतेक खुद्द व्हाइसरॉयकडेच असणार, आणि स्वयनिर्णयाचा अधिकार हिंदुस्थान हा अशा प्रकारें बजावणार. या मडळ्याचा पट मोठा उठावदार दिसेल खरा. ब्रिटिश साम्राज्यशाहीची जमीन आणि त्यावर काढलेल्या बेलपत्रानें प्रत्येक भांडवलदाराच्या व सरजामदाराच्या जागीं एक एक झुपकेदार फूल. हिंदुस्थानच्या राष्ट्रीय जीवनात महत्त्वाचें स्थान प्राप्त झालेल्या ब्रिटिशांच्या हितसंबंधांचें रक्षण या मडळ्याकडून होईल आणि त्यांना त्यांचे न्याय्य तें स्थानहि मिळेल मर्णाचीच तख्तेत खूष राहावी म्हणून या सर्व बनावाला वासाह्निक स्वराज्य (डोमोनियन स्टेटस्) असें गोंडम नांव दिलें म्हणजे झाले.

पण या मडळ्याला नुद्दां मन मानेल तसें वागतां येणार नाही, याचा विसर पडतां कामा नये. काहीहि झाले तरी ब्रिटिशांचे हितसंबंध मरुक्षित ठेवण्याची जी जबाबदारी ब्रिटिश सरकारवर आहे, ती सरकारला हातावेगळी कशी करता येणार ? तेव्ही या मडळ्यानें काहीहि ठरवले तरी “ हिंदुस्थानशीं प्रेट ब्रिटनचा जो दीर्घकालीन संबंध आहे व त्यामुळे निर्माण झालेल्या ज्या जबाबदाऱ्या बादशाहांच्या सरकारच्या शिरावर आलेल्या आहेत व ज्यांचा त्यांना इन्कार करणें शक्य नाही, त्या पार पाडणें शक्य होत असलें ” तरच मडळ्याच्या कार्याला मंजुरी मिळणार.

आमच्यासारखे जे सरकारी जगाच्या बाहेर उभे असल्यामुळे अधारांत चांच-पडणार लोक आहेत, त्यांना हिंदुस्थानच्या भवितव्याचें हें चित्र नापसत वाटतें. पण हें

आमचेंच दुर्दैव म्हटलें पाहिजे. जगभर जुनीं साम्राज्यें लयास जात असतां आणि जुनी समाजरचना कोसळून पडत असतां ब्रिटिश सरकारनें या सक्रमणाच्या व क्रांतीच्या कालांतसुद्धा वरील प्रकारच्या योजना हिंदी लोकांसमोर मांडाव्या हें आम्हाला धाष्ट्याचें वाटलें तर तें देखील आमच्या भोळसटपणाचें व अपक्व बुद्धीचेंच चिन्ह म्हटलें पाहिजे. साम्राज्यशाह्या राजसंन्यास करीत नसतात; सत्तेला कवटाळून बसणे केवळ मूर्खपणाचेंच असलें तरी आपली मिठी त्या सोडत नाहीत या गोष्टी आम्हीं समजल्या पाहिजे होत्या. पण आम्ही साधेभोळे पडलों, त्यामुळें ब्रिटिश मजूर पक्षाच्या नेत्यांनीं, स्वातंत्र्याच्या व साम्राज्यवादाच्या त्या कैपक्ष्यांनीं, हिंदुस्थानपुढें ही सूचना मांडावी याचें आम्हाला आपलें थोडेंसें नवल वाटतें. पण ही सूचना नाहीच मुळीं. हा निर्णय आहे आणि आम्हांला तो आवडो वा न आवडो, आमच्या मार्या तो मारण्यांत येणार आहे.

आणखी एक पर्याय राष्ट्रसभेनें सुचवून पाहिला. जनतेपैकीं सज्ञान मतदारांच्या मतांनीं निवडलेल्या घटना समितीनें राज्यघटना बनवावी असा तो पर्याय होता. पण ही झाली लोकसत्ताक पद्धति. तिच्यामुळें प्रत्येक व्यक्तीला समान महत्त्व प्राप्त झालें असतें. ही फारच मोठी गोम राष्ट्रसभेच्या पर्यायांत होती. व्हाइसरॉय व एमरी यांच्या नजरेसमोर ' हिंदी राष्ट्रीय जीवनांतले जे प्रमुख घटक ' होते, त्यांना निवडणुकींत यश मिळणें अशांनें दुर्घट झालें असते ना ? लोकमतानुसार निवडणुकींत या घटकांना अथवा ब्रिटिश हिंदी भांडवलदारांना न्याय्य स्थान कसें मिळालें असते ?

व्हाइसरॉयनें आणखी असेंहि सांगून ठेवलें आहे कीं: " ज्या शासन-व्यवस्थेला हिंदुस्थानांतील मोठ्या व प्रबळ अशा घटकांचा विरोध असेल तिच्याकडे देशाच्या शांततेची व सुरक्षिततेची सध्या ब्रिटिश सरकारकडे असणारी जबाबदारी सोपवण्याचा विचार आम्हाला करतां येणार नाही हें सांगणें नलगे. आणि अशा घटकांना बळेंच अशा सरकारचा अधिकार मान्य करावयास लावण्याची कल्पनाहि ब्रिटिश सरकार मान्य करू शकणार नाही. "

फार बारकाईनें विचार करण्याच्या लायकीचें हें विधान आहे. हिंदुस्थानसाठीं कोणतींहि शासनव्यवस्था निर्माण केली तरी जाना प्रकारचे गट व हितसंबंध विरोधाला उभे राहतील हें उघडच आहे. विविध प्रकारच्या या गटांना आणि हितसंबंधांना मान्य आणि देशांतील चाळीस कोटी जनतेलाहि पसत अशी एक सर्वसमत योजना करतां येईल कीं नाही याची वानवाच आहे. कोणताहि शेतकी कायदा घेतला, तर त्याचा जमीनदार व कुळें यांच्यातील नैसर्गिक सघर्षाशीं सबध येतोच; आणि कोणताहि कामगार-विषयक कायदा करावयास लागलें तर भांडवलदार डोळे वटारतात. भांडवलदारांतसुद्धां ब्रिटिश भांडवलदार आणि नवोदित हिंदी भांडवलदार यांचे झगडे आहेतच. कारण इतके दिवस स्वतःला धक्का पोचूं नये म्हणून ब्रिटिश भांडवलशाहीनें हिंदी भांडवल-दारांना बुद्धिपुरःसर दडपून ठेवले होतें. तात्पर्य असे कीं परस्परविरुद्ध हितसंबंधाचे वर्ग देशांत विद्यमान असल्या कारणानें येथील राष्ट्रीय जीवनांतहि सर्वत्र सघर्षच आढळून

येतात. आमच्यापैकी कांहींजणांना वाटते की वर्गविहीन समाजरचना येथे स्थापन व्हावी आणि पुढेमागे तशी समाजरचना प्रस्थापित होईलहि. पण दरम्यानच्या काळात हे संघर्ष मिटवण्याचा हिंसेव्यतिरिक्त उपलब्ध उपाय म्हणजे लोकशाहीचाच उलट प्रचंड बहुसंख्येला इष्ट वाटणारा आर्थिक अथवा राजकीय बदल जर एकादा गट थोपवून ठेवू लागला, तर गष्ट भंगेल, कदाचित यादवीहि माजेल.

ब्रिटिश सरकारच्या योजनेचा फलितार्थ निघतो तो असा की यापुढे कोणतेहि दूरगामी आर्थिक वा राजकीय स्थित्यंतर होऊच नये. कारण त्याला विरोधी असा एकादा तरी गट पुढे येणारच विरोधाला हिंदी गट पुढे सरला नाही तर युगोपेयन गट सरेल; पण विरोधकांची भूमिका पार पाडावयास तयार अमलेले प्रतिगामी हिंदी गट आहेतच की ! याचा अर्थ असा की आहे ही स्थिति राहणार आणि त्यामुळे ब्रिटिश साम्राज्याचे आताप्रमाणेच पुढेहि फावणार. सद्यःस्थिति यावच्चंद्रदिवाकरौ टिकवण्याची व ब्रिटिश हितसंबंध सुरक्षित ठेवण्याची ही युक्ति आहे.

कोणत्याहि गटावर ब्रिटिश सरकारने जबरदस्ती करावी अशी मागणी कोणी करील हे विधान तर हास्यास्पद आहे. अशा प्रकारची सूचना देखील कोणी केलेली नाही. पुरोगामी शक्तींची मुस्कटदाबी करू इच्छिणाऱ्या प्रतिगाम्यांनी व जातीयवाद्यांनी मात्र या प्रकारच्या मागण्या केलेल्या आहेत. उलट आमची मागणी आहे ती अशी की सध्या चालू असलेली सर्व प्रकारची जबरदस्ती ब्रिटिशांनी बंद करावी; सरकार म्हणून त्यांनी आता येथून आपले चवूगवाळे आटोपावे. असे झाले तरच परस्परांत तडजोड करून घेण्याची वृत्ति हिंदुस्थानातील विविध गटांत निर्माण होईल; कारण तडजोड न केली तर यादवीविना अन्य मार्ग उरणार नाही. पण जोपावेतो ब्रिटिश सरकार राहिल, तोपावेतो ते एकाच्या विरुद्ध दुसऱ्याला खेळवणार आणि आपल्या देशबाधवांचा घात करून देखील स्वार्थासाठी ब्रिटिशांची खुशामत करण्याची हीन मनोवृत्ति कायम राहणार.

एकाद्या महत्त्वाच्या गटाला जर कोणती राज्यव्यवस्था नापसंत असेल, तर ती स्वीकारण्याची सक्ति आपण त्या गटावर करणार नाही असे ब्रिटिश सरकारचे म्हणणे आहे. याचा क्रमप्राप्त उपसिद्धांत असा की ज्यांना ती राज्यव्यवस्था हवीशा वाटते त्यांच्यावर मात्र ब्रिटिश सरकार सक्ति करणार. हिंदुस्थानांत इतके दिवस ब्रिटिश सरकारने कोणते कार्य केलेले आहे ! आतां ते काय करीत आहे ! आपली पकड व प्रतिष्ठा कायम ठेवण्यासाठी सर्व जनतेला, प्रत्येक गटाला दडपत राहणे हेच ना ? हिंदुस्थानांतील ब्रिटिश कारखानदारी सुरक्षित राहावी म्हणून हिंदी कारखानदाराला दडपा. हिंदी जनतेला दडपण्यासाठी खडी फौज ठेवा. सस्थानी प्रजाजनांना डोकें वर काढतां येऊ नये म्हणून सस्थानिकानी तळां उचलून धरा. आम्हाला सक्ती करावयाची नाही असे ब्रिटिश सरकारने म्हणारे याचे स्वरूप नवल वाटते. सक्तीव्यतिरिक्त हिंदुस्थानांत ते दुसरें करताहेत तरी काय ?

वरें, एकादी राज्यव्यवस्था एकाद्या महत्त्वाच्या गटाला नकोशी वाटते हें ठरवावयाचे तरी कसे ? सर्वसामान्य मार्ग म्हटला म्हणजे त्या गटानें मतदान करावें, तसेंच इतरांनीहि करावे. म्हणजे निरनिराळ्या गटांच्या भावना व कल्पना काय आहेत तें व्यक्त होते. मग परस्परांना मान्य अशी तडजोड तरी ते करतात किंवा दुर्दैवानें ती न झाल्यास लढा होतो.

कोणत्याह प्रकारची प्रगति अथवा पालट होऊ द्यावयाचा नसेल तर त्या दृष्टीने ब्रिटिश योजना आदर्शभूत मानली पाहिजे. येथील ब्रिटिश भांडवलदारसुद्धा त्या कार्मी हातभार लावतील. सरकार तर यान्याहि पुढें गेले आहे आणि कोणत्याहि परिस्थितीत या हितसंबंधांचें रक्षण करण्याचा जबाबदारी सोडण्यास आम्ही तयार होणार नाहीं असे त्यांनीं बजावले आहे. कांहींहि होवो, हे हितसंबंध राहणारच; म्हणजे कांहींहि झाले तरी ब्रिटिशांची कारखानदारी व पेट्या हिंदुस्थानच्या मानगुटीवर बसणारच. पण हें जोखड दूर व्हायें हीच तर आमची इच्छा आहे. ते दूर झालें नाहीं तोपर्यंत हिंदुस्थानचें भयानक दारिद्र्य कर्मा होणार नाहीं, प्रगति साधणार नाहीं. आधीं तें दूर केलें पाहिजे, बाकीचे सर्व मागाहून.

व्हाइसरॉयच्या निवेदनावरून आमच्या पुढें आमिष म्हणून ठेवलेल्या वासाहतिक स्वराज्याची आम्हाला चागली कल्पना आलेली आहे. त्याला आमच्यापैकीं फारसें कोणी बळी पडेल असें वाटत नाहीं.

कोणत्याहि महत्त्वाच्या गटावर सक्ति न करण्यासंबंधीचा जो भाग व्हाइसरॉयच्या निवेदनांत आहे, तो प्रामुख्याने धार्मिक अल्पसंख्याकांना उद्देशून असावा. धार्मिक सक्ति असून नये याला आमची समति आहे. ब्रिटिशांनीं तशा प्रकारची सक्ति करूं नये हेंहि मान्य. कोणीच तशी सक्ति करू नये. पण हा सक्तीचा प्रश्न येतोच कोठें ? सक्तीचें नांव तरी कोणा काढलें आहे ?

कोणा तरी एकाद्या पक्षाच्या अथवा धार्मिक गटाच्या हातीं सत्ता सुपूर्द करावी अशी राष्ट्रसभेची सूचना नव्हतीच. यच्चयावत् हिंदी जनतेसाठीं तिनें सत्तेची मागणी केलेला होती. हिंदी जनतेला जें इष्ट वाटेल तें तिनें लोकसत्ताक पद्धतीनें ठरवावें असें राष्ट्रसभेचें म्हणणें होतें. इतकेंच नव्हे तर एक पाउल पुढें टाकून सर्व प्रकारच्या अल्पसंख्याकांचें हितरक्षण व्हावें असें तिनें प्रतिपादन केलें. ज्या अल्पसंख्याकांची तशी इच्छा असेल त्यांना स्वतंत्र मतदारसंघ द्यावेत आणि अल्पसंख्याकांच्या हक्कासंबंधीं कांहीं निर्णय घ्यावयाचा झाल्यास तो बहुसंख्याकांनीं स्वतःच्या बहुमतान्या जोरावर घेऊं नये यालाहि राष्ट्रसभेनें समति दिली. असे निर्णय तडजोडीनें मिटवावेत आणि हा मार्ग जर एकाद्या बाबतीत दुर्दैवानें अशक्य झाला, तर निःपक्षपाती लवादाचा आश्रय करावा. अल्पसंख्याकांच्या रक्षणासाठीं याहून अधिक व्यापक व परिणामकारक पद्धति दाखवून देतां गेणार नाहीं. आतां लोकमत्ताक पद्धतीचीच इतिथी करावयाची असेल आणि अल्पसंख्याकांना सर्वाधिकार बहाल करावयाचे असतील. तर गोष्ट वेगळी !

हिंदुस्थानांतील मुसलमानांना केवळ तांत्रिक दृष्ट्याच अल्पसंख्य म्हणता येईल. त्यांची लोकसंख्या घसघशीत असून ते इतर अनेक दृष्टींनी चांगले सबळ आहेत. त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांच्यावर जबरदस्तीने कांहीं लादता येईल अशी परिस्थिति नाही. हिंदूवरहि कसली सक्ति करता येणार नाही. सांघिक दृष्ट्या या दोन जमातींचे पटले नाही तर ते हिंदुस्थानचे दुर्दैवच म्हणावयाचे. मग या बेबनावाचे काय परिणाम होतील ते कोणी सांगवे ? परंतु राजकीय व आर्थिक प्रश्नांच्या बाबतीत जनता धार्मिक गटवारीने वागत नसते हे आपण सदैव लक्षांत ठेवले पाहिजे. जनतेत गटवारी पडते तो निराळ्या अनुरोधाने.

अल्पसंख्याकांचा प्रश्न उपस्थित होतो तो हिंदु वा मुसलमानांव्यतिरिक्त असणाऱ्या जमातींच्या बाबतीत. पण हिंदु, मुसलमान, शीख अथवा ख्रिश्चन कोणीहि हिंदी इसम असो, त्याने आपल्या देशबांधवांविरुद्ध परकीय सत्तेपाशी रक्षणाची याचना करावी ही गोष्ट मला अत्यंत विस्मयकारक वाटते. वस्तुस्थिति अशी आहे की संरक्षण मागणारे धर्म भिन्न म्हणून संरक्षण मागतच नाहीत; आर्थिक हितसंबंध सुरक्षित राहावे म्हणून ते संरक्षण मागत असतात.

हा मुद्दा अगदी स्पष्ट समजून घ्यावयास हवा. जातीय प्रश्नांचे अतःस्थ स्वरूप नेहमीच आर्थिक हितरक्षणाचे असते आणि धार्मिक भावनांचा वापर केवळ साधन म्हणून करण्यांत येत असतो. ज्याच्यापाशी सरजाम आहेत, अर्थसाधने आहेत त्यांना कोणत्याहि प्रकारच्या स्थित्यंतराबद्दल धाकतूक वाटत असते म्हणून ते ब्रिटिश साम्राज्य सरकारच्या कच्छपी लागतात. इकडे ब्रिटिश सरकारलाहि स्वातंत्र्य, लोकसत्ता, अथवा अशाच प्रकारच्या दुसऱ्या कोणत्याहि सरुमणाला नाट लावण्यांत आणि स्वतःची मांड अधिकाराच्या खोगीरांतून हालून देण्यांत मोठा आनंद वाटतो. हिंदुस्थानांतील जातीय वादाचे मूलकारण व समर्थन हे अशा प्रकारचे आहे. मागे म्हटल्याप्रमाणे हिंदुस्थानांतील सस्थानिकांचे वगने ब्रिटिशांचा 'पंचमस्तभ' असे करावयाचे झाल्यास वर या पंचमस्तभांत जातीय वाद व त्यांच्या पुरस्कारांचा समावेश करण्यासहि हरकत नाही. जातीयवादी व संस्थानिक यांचे परस्परांशी इतके जमते आणि त्यांचे परस्पर सहकार्य होते याचे आश्चर्य वाटावयास नको. दोघांचेहि उद्दिष्ट एकच आहे—ते म्हणजे स्वातंत्र्याचा मार्ग रोखून धनवानांची चलती कायम ठेवणे.

अर्थात्च जातीय वादाचे स्वरूप मूलतः अशा प्रकारचे असले तरी तो वाद इतक्या सहजासहजी निकालांत काढता येणार नाही. त्यांत आणखीहि इतर गोष्टी आहेत. जातीयवादांत जो जनसमुदाय गुरफटलेला आहे, त्याला आपल्या आर्थिक हितसंबंधांची जपणूक करावयाची असते किंवा त्याला ब्रिटिश सत्तेविषयी आपुलकी वाटते असे नाही. जनमन जातीयवादाने कसे झाले त्याचा उलगडा, जर्मन जनतेवर हिटलरने आपले प्रभुत्व कसे बसवले त्याचे ज्ञान झाल्यास होऊ शकेल. या दोन्ही घटनांत

पूर्णतया साम्य नाही; पण ह्यांत म्हणून उपयुक्त आहे. मनाची पकड घेणाऱ्या घोषणांनी जनता वेडी होते. आणि मग तिला निराळ्याच मार्गाकडे नेलें जातें. अलीकडे देशातील जातीय वादाला लागलेलें वळण आणि नाझीवादाचा विकास यांच्यामध्ये बिलक्षण साम्य दिसून येतें खरें.

हिंदुस्थानांत जातीय वादाचा प्रारंभ झाला तो नोकऱ्यांमध्ये व विधिमंडळात विशिष्ट वांटा मिळण्याच्या हेतूने. आता त्याचा विकास अराष्ट्रीय, लोकसत्ताविरोधी चळवळीत झाला असून देशाच्या फाळणीची सूचना करण्यापर्यंत त्याची मजल गेलेली आहे ! बराच काळपर्यंत त्याला विनायक अथवा अन्य कांहीं कार्यक्रम असा नव्हताच. शिव्याशाप, हिंसा व उद्धटपणा यांवर तो जगला. आमच्या सार्वजनिक जीवनाचा त्याच्या योगानें जो अधःपात झालेला आहे त्याचें आश्चर्य वाटते. ज्या स्वतंत्र मतदार सघावर त्याची पूर्वी सारी मदत होती त्यांच्यापासून कांहींच लभ्यांश होत नाही हें त्याला ममजून आले. उलट त्या पद्धतीमुळें अल्पसंख्याक गटाची शक्ति क्षीणच होते असा अनुभव आला. मग जो वैमनस्याचा व सवतेपणाचा मार्ग आतांपर्यंत त्यांनी चोखाळला होता त्याच मार्गाने अखेरपर्यंत जाऊन हिंदुस्थानच्या फाळणीची मार्गणी करणें त्यांना क्रमप्राप्तच झाले. धार्मिक गटानाच राजकीय सहित मानण्याचा जो मध्ययुगीन सिद्धांत युरोपमध्ये वाढत्या राष्ट्रवादाच्या लाटेत विलीन होऊन गेला होता त्याचाच हिंदुस्थानांत पुरस्कार करण्यात आला. कुसेडसच्या युद्धात ख्रिस्ती विरुद्ध इस्लामी अशी जी भावना होती तीच हिंदुस्थानात एकाएकी प्रकट झाली (निःच्या भागें ब्रिटिशांचा प्रेरणः होती असे म्हणतात.) जणू कित्येक शतकें आम्हां एकदम मार्ग गेलो. या अद्भुत पिढेहाटीमुळें कोणाचें नफानुकसान झाले असेल ते असो, ब्रिटिश साम्राज्यवादाचा लाभ झाला इतकें मात्र खरें.

पाश्चात्य देशाप्रमाणे प्राचीन वा मध्ययुगीन हिंदुस्थानांत या सिद्धांताने, मूळ धरलेलें दिसत नाही. इतर धर्मांचे येथे स्वागत झालेले आहे, त्यांना वस्तीला जागा देण्यांत आलेली आहे. पहिल्या शतकात सुरुवातीचे ख्रिश्चन आले आणि त्यांना आसराहि मिळाला. ज्यांना घरठाण दिलें, मुसलमानांचे स्वागत झाले व (मुसलमानांच्या स्वाऱ्या मुरू होऊन राजकीय लढे मुरू होईपर्यंत) त्यांच्या धर्मप्रचाराला देखील वाव मिळाला. पार्शी आले, त्यांना समाविष्ट करून घेतलें. उत्तरकालीन मुसलमानी राज्यकर्त्यांनी हिंदु-मुसलमान व इतर पथ यांचे एक राष्ट्र निर्माण करण्याची मनीषा बाळगली. थोर अकबराने या नवराष्ट्राचा पाया घातला. अपरिचित सस्कृतींचा मिलाफ करून एक सामान्य सस्कृति क्रमशः घडवण्यांत आली. उत्तर हिंदुस्थानात तिचा प्रसारहि झाला.

आतां अकराव्याच्या पूर्वीच्या जमान्यांत पुनश्च दाखल व्हावें, इतिहासाचा ओघ उलटवावा, आम्ही मध्ययुगीन बनावें म्हणून आम्हाला सागण्यांत येत आहे. राष्ट्रवाद लुप्त होऊन सार्वराष्ट्रीय वाद उदयास येत असतां राष्ट्रवादाहून देखील संकुचित असा

एक पंथ उपस्थित करण्यांत येत आहे आणि ब्रिटिशांनी त्याचा पुरस्कार चालवला आहे. एका संयुक्त राष्ट्रांच्या ध्येयाकडे सारं जग चांचपडत निघालं असतां हिंदुस्थानची शकलें पाडण्याच्या योजना पुढें मांडल्या जात आहेत.

तर्कस्थान, इजिप्त, इराण, सीरिया, पर्शिया इत्यादिक मुसलमानी राष्ट्रांनी हे मध्ययुगीन सिद्धांत केव्हांच झुगारून दिले आहेत. तीं राष्ट्रे अत्यंत राष्ट्रवादी आहेत. स्वतःच्या पुरातन सस्कृतीचा त्यांना अभिमान वाटतो. त्यांपैकी कांहीं राष्ट्रे स्फूर्ति प्राप्त करून घेण्यासाठीं आपल्या इस्लाम-पूर्व सस्कृतीकडे देखील लुद्धिपुरःसर धांव घेत आहेत. चिनी मुसलमानांना आपल्या चिनी सस्कृतीविषयीं अभिमान वाटतो, तिचें जतन करण्यासाठीं ते लढण्यास तयार होतात. हाच इतिहासाचा क्रम आहे. खरें बोलावयाचें तर राष्ट्रवादाचा हा ऐतिहासिक कालखंड देखील संपला असून आज जगांत जें भव्य मन्वतर सुरू आहे तें एका अभिनव युगाचा प्रारंभ करीत आहे—राष्ट्रीय स्वातंत्र्य व न्याय्यतर अर्थव्यवहार यांनी युक्त अशा संयुक्त राष्ट्रांचें युग. त्यांत परंपरागत अधिकार व आर्थिक स्वामित्व यांना थारा नाही

हेंच हिंदुस्थानचें उद्दिष्ट आहे—एकात्म, स्वतंत्र, लोकसत्ताक आणि इतर स्वतंत्र राष्ट्रांशीं जागतिक संयुक्त राष्ट्रव्यवस्थेत निगडित झालेला देश. स्वातंत्र्य आम्हांला हवें आहे, पण तें जुन्या धर्तीचें, संकुचित, एकलकोडें स्वातंत्र्य नको. परस्परांचें वैर करणाऱ्या वेगवेगळ्या राष्ट्रांचा काल संपलेला आहे असें आमचें ठाम मत आहे.

आम्हांला स्वातंत्र्य हवें, वासाहतिक अथवा दुसरें कसलेंहि स्वराज्य आम्हाला नको. वासाहतिक स्वराज्य ही गतकालांतील चीज झाली, इतःपर तिला स्थान नाही ही गोष्ट प्रत्येक समजूतदार माणसाला कळून चुकलेली आहे. या महायुद्धानंतर तिचें अस्तित्व टिकून राहणें अशक्य आहे, मग युद्धाचा निकाल कसाहि लागो. पण ती टिको न टिको, आम्हाला तिचें दर्शन देखील नको आहे. आमच्यावर ज्यांनी सत्ता गाजवली व आम्हाला पिळून काढलें, त्या राष्ट्रांच्या गटांशीं स्वतःला जखडून घेण्यास आम्ही राजी नाही. जेथें कांहीं प्रदेशांत आम्हाला गुलाम म्हणून वागवतात आणि जेथे वंशद्वेष उत्तं जात आहे त्या साम्राज्याचे घटक म्हणून राहण्याची आमची तयारी नाही. लडनच्या पेट्यांच्या हातीं आमच्या आर्थिक व्यवहारांचे लगाम आहेत ते आम्हास तोडावयाचे आहेत. आम्हाला बिनडाक स्वातंत्र्य हवें, बिनशर्त व निरपवाद स्वातंत्र्य हवें. शर्ती अथवा अपवाद राहिलेच तर ते जागतिक राष्ट्रांघांत अथवा नूतन जागतिक व्यवस्थेत प्रविष्ट होण्याकरितां आवश्यक व इतर राष्ट्रांप्रमाणेंच आम्हीहि स्वखुषीनें मान्य केलेले असेच असतील. अशा प्रकारची नवीन व्यवस्था निर्माण न झाली तरी चीन, ब्रह्मदेश, सिलोन, अफगाणिस्थान, इराण या राष्ट्रांशीं सबंध जोडून आम्ही आमचा सध स्थानपन करूं. धोके पत्करावयास व संकटांशीं झुजावयास आम्ही सिद्ध आहो. ब्रिटिश सैन्य व आरमार यांचें नामधारी संरक्षण आम्हाला नको आहे. आमचें आम्ही पाहून घेऊ.

गतकालाची साक्ष या निर्णयाला अनुकूल न पडती तरीहि वर्तमानकालांतल्या अनुभवावरून याच निर्णयाला येण्यावांचून गत्यंतर नव्हते. कारण युद्ध पेटलें असता व सकट दाराशीं असतां ब्रिटिश साम्राज्यशाहीची आमच्या राष्ट्राशीं जी वागणूक आहे, त्यांत पालट झालेला नाही. या कृपाप्रसादाची जे अपेक्षा ठेवतात ते तिच्याच मार्गांनीं जावोत. आम्ही आमच्या मार्गांनीं जाऊ. आतां त्यांचे व आमचे मार्ग वेगवेगळे झाले आहेत.

अलाहाबाद,
१० ऑगस्ट, १९४० }

—जवाहरलाल नेहरू

सूचि

अ	आगाखान, ११९, २९५, २९७, ४६७ ४७०
अकबरपुर ६३	आग्रा २, ४६५
अकाली ११२	आंतरजातीय विवाह १४, १५
अजमलखान हकीम १७४	आंतरराष्ट्रीय मजूर-कचैरी १५२
अजमीर ४६१	आनंदभुवन १३, ९९, २३१, २३९, ३३२
अज्ञाद, चंद्रशेखर २६५, २६६	आनंदमडळ १५५, २४८
अज्ञाद, मौलाना अबुल कलाम ९३, २०२, २३३, ४६८	आशाभंग ४७८
अणे मा. श्री. ५८१	इ
अन्नसत्याग्रह २००	इकबल, सर महमद ४६१
अन्सारी डॉ. १९, १११, १७४, १९५, २५१, २५६, २०८, ४६८	इजिप्त १६७
अनुराधापुर २७४	इटली २१, ४३३
अपोलोनिगस १६	इटारसी २३५
अमरनाथ ४०, ४३३	इटावा ३१७, ३१८
अमृतसर ४५, ४७, ४८, ७२, १९७	इडियन सिव्हिल सर्व्हिस ४४४-४८८, ५०४
अल्मोरा ३५७, ५७७, ५७८, ६०३, ६०४	इडोचायना १६७
अय्यर सर शिवस्वामी ४२६, ४२७	इरादतगज ३१८
अय्यर सर सी. पी. रामस्वामी ५३७, ६०५	इस्माइल, सर मिर्झा ५०४
अलाहाबाद ३, ५, ३७, ४५, ५४, ५८, ८१, ११७, १३६	ए-पे
अलिगड-कॉलेज ४६५, ४६७	एडवर्ड, थॉम्सन ४६
अलिपूर ४९७, ४९८, ५०६, ५०९, ५६०	एबिंग, क्रफ्ट २२
अली, मुनशी मुबारक ९	एल्विन, व्हेरिअर ३९३
अल्ली, मौलाना महमद ४८, ९०, १०२, ११९, १२०-१२२, १४३	एलिस, हॅव्हेलॉक २२
अल्ली, मौलाना शौकत ४९	ऐक्य, परिषद १४४
अल्ली, सयद रेखा ४९	ओ-औ
अर्विन, लॉर्ड १६९, २५५, २६१, २६४, २८६, ३०१, ३२१	ओटावा-करार ३६९, ४७०, ५८७-८८
असनसोल ३६२	ओबीदुल्ला, मौलवी ११५
असहकार ६५, ६६	औध-तालुकदार ५६, ३००, ४६४
अदमदखान, सर सय्यद ४६३-६६, ४७२	औध, कुळासबंधी कायदा ५९
आ	औद्योगिक युग ५२२-२३
आइन्स्टाइन १६८	औरंगाजेब १
	ऑल्फॉट, कर्नल १७
	अदमान ३१५, ३८५
	अंड्यूज सी. एफ् ६८, ३८६

घ

घटनापरिषद् ५८२, ५८३
घोष अरविन्द २४
घोष मोतिलाल ६७, ६८,
घोष राशबिहारी ३८, ३९

च

चर्चिल ५९१
चटोपाध्याय, वीरद्रनाथ १५८, १५९
चपारण्य ३७
चित्तगाँव ३१२, ३१३
चिन्तामणि, सी. वाय्. ३५
चिरोल, सर व्हॅलेंटाइन ६८, ४६६
चेटवुड, सर फिलिप ४४९.
चेम्फर्ड, लॉर्ड ५४५
चेंबर्लेन ३८७
चौरीचौरा ८३, ८४, १२७, २१५

छ

छ्वा १३६

ज

जबलपूर ४७५,
जमशेदपूर १९४
जयकर, बं. एम्. आर. २३२, २३६, २९०
जंबूसर २१८
जातिनिर्णय ३७१, ५८३, ५८४
जातीय भावना ११९, १४१, १६३,
१६४, ४६१
जातीय प्रश्न १२२, १३९, १४३, १७८,
२८३, ४६२, ४६८.
जावा १६७
जालियनवाला ४५, ७२, १९६
जिन्हा, अहंमदअल्ली ६८, २०४, ४३८
जिनीवा १५२, १५३
जुहू १२६, १२७
जैतो ११२
जोशी एन्. एम्. १९३
जोसेफ, जॉर्ज ९७

झ

झारिया १९२, १९३
झेपलिन, कौट २८

ट

टडन पुरुषोत्तमदास ९७, ३००, ३०७
३०९, ४९३
टागोर बडेदादा ६८
टागोर रवीद्रिनाथ ६८, ३८६, ४२०,
४८५, ४९२, ५९२
टॉने, प्रोफेसर आर. एच्. २५, ४२५
टिळक, लोकमान्य २४, ३०, ३४, ३९,
९३, १३५
टोलर, अन्स्ट १५९

ड

डच इंडीज २४१
डलहौसी १३५
डायर, जनरल ४६, ४७
डिकिन्सन जी. एल्. २२, ३१
डिग्बी विल्यम् ४२९
डेहराडून ५३, २७४, ३४६, ३४९,
३५३, ४५१, ५६०, ५६६
डयूसेल्डॉर्फ १६९

त

तलवारीचा पंथ ८५
ताजमहाल ४, १३२
तिवारी, व्यकटेश नारायण ३०६
तुर्कस्तान ४३
तहरान ४५३
त्रावणकोर २७५, ५३७

थ

थिऑसॉफिकल परिषद् १७
थिऑसॉफिकल सोसायटी १६

द

दत्त बटुकेश्वर १९९
दत्त रोमेश ४२९
ददशतवाद २६५, २६६, २७९, ३१३-
३१५, ४८४-८५
दास, बं. चित्तरंजन ४६, ५३, ६६, ६८,
७३, ८०, ९०, ९८, १०२,
१०७, १०८, ११०, १११, १२८,
१२९, १३५, १३६, १६३

दास जतींद्रनाथ २००

दांडीकूच २१६.

दिवाणगिरी १०५, १०६

देसाई, महादेव ९७

दौलतराम, जयरामदास २३४

ध

धार बिशन नारायण १४

धर्म १२०, १२१, ३७१, ३७६-७९

न

नगरपालिका १०३, १४५, १४६, १४७,

३३२

नवरोजी, दादाभाई ४२९.

नागपुर ६१

नागरिक स्वातंत्र्य १५९, ३३९.

नाथ, राजा नरेंद्र १७५

नाभा ११२, ११३, ११६, ११८

नायडू, सरोजिनी ३७, २७६, २९४, ६०२

, पद्मजा २७६

, लीलामणि २७६

नित्यो २२

नेपाळ ४९०

नेबूहर ५, ४८, ४९

नेस्टोरियन पंथ २७६

नेहरू रिपोर्ट १७८

नेहरू, प. मोतीलाल (वडील) ३, ८, १०-

१३, १६, १८, २३, २५, २६,

३५, ३७, ४५, ५२, ५३, ६६, ८०,

९०, ९५, १०२, १०४, १०७,

११५, १२६, १२९, १३१, १३३,

१६४, १७०, १७८, १८५, १८६

१९५, २०२, २०४, २०८, २१३,

२१८, २३१-३६, २३८-४१,

२४५, २४८-५४, २८९, ३८९.

नेहरू, इंदिरा २३८, ३४४, ३७०, ४८५.

५६८, ५६९, ५७०

, कमला ५२, २१९, २२०, २२२,

२३०, २३६, २३८-२४०,

२४४, २४५, २४९, २५३,

२७६, ३१६, ३१७, ३४४,

४५३, ४८२-८३, ४९३, ५६७,

५७०, ५७२, ५७४, ५७५,

५७६, ५७९

नेहरू, कृष्णा २१९, ४०३, ४५३

, गगाधर २

, नंदलाल ३, ५

, मोहनलाल ३२२

, लक्ष्मीनारायण २

, स्वरूप ७२, ३७२

नेव्हिन्सन्, एन्. डब्ल्यू. २६

नैनी २२२, २२३, २३९, २४५,

२५०, ३२२, ३४९, ३५७,

५७४, ६०३

न्यूयाराएलिया २५२, २७५

प

पटेल, विट्ठलभाई १०३, १९७, २०२,

२०४, ३९६, ४६०

पटेल, सरदार वल्लभभाई १०३, १७६,

२०४, २३३, २६९, २९०,

३०८, ३२१

पतियाब्ब ११२

पदव्यांचा उपसर्ग ११९, १२०

पॅलेस्टाइन १६७

पेटर वॉल्टर २३

पाटणा ४८६, ४९३

पायर्थगोरास १६

पाल, त्रिपिनचंद्र २४, २५

पुणं परिषद, ३८६, ४७६

पोल मेजर डी प्रॅहम ४४४

पंडित, रणजित एस्. १५१, २३६, २४०,

२४४, २५०, ३२२

पत, गोविंद वल्लभ १८३, १८६, २६८,

३०५, ३०६, ३४६, ३४९

पंजाब प्रकरण ४५, ७०

प्रकाश श्री २९९

प्रतापगढ ५४, ५६, ५९

प्रताप, राजा महेंद्र १५४, १५५

प्रतिसहकारवादी १३५, २०३, ३३९,

३८८-३९०, ४०९, ४१५

प्रसाद, नर्मदा २४०, ३२२

प्रसाद, बाबू राजेंद्र ४८६, ४९०, ४९१,
६०८

प्रागतिक् पक्ष ४११, ४१५, ४२७, ५३७

प्रिन्स ऑफ वेल्स ८०, ९०, २११

फ

फलकशीअर १

फेर-नाफेर १०३, १०७

फैजाबाद ५६, ६३

फॉक, मार्शल ३३४

फ्राइड १६, ५१६

फ्रंटरिकशाफन २८

ब

बटलर, सर हारकोर्ट ५३, ९५

बदाऊन ९

बद्रीनाथ ४३३

बनारस ४५८

बरकनुला, मौलवी १५६

बर्लिन १५६

बसू, भूपेंद्रनाथ ३०

बाकुलिआ ३३१

बार्डोली सत्याग्रह १७६

बाल्टविन, रोहर १५९

बिहार ४६५, ४८३

बिहारची बाग ४८९

बेझट अँनी १५, १६, ३४, ३५,
१७२, ५३७

बेळगाव १३५

बोअर युद्ध १३

बोस, सुभाष १७९, २०३, ३९६, ५७९

बंगलोर २७६

बगाल ४६५, ४८२

बड, १८५७ चें २, २४, ४६२

बांकीपूर ३०

ब्रुसेल्स १६६

ब्लव्हॅटस्की १६

ब्लॉक आयव्हॉन २२

ब्रूक्स, फर्डिनंड टी. १५, १७

भ

भारत सेवक समाज ३२, ४१०

भारद्वाजतीर्थ २०९

भोवाली ५७६, ५७९, ६०८

म

मजलिस २४

मद्रास १७२

मलबार २७५

मसूरी ५२, ५९, २३६, २३८

महमूद, सय्यद २५, २२२, २३१, २४०

माक्सवाद ३६४, ५१९, ६००

मार्टिन, ले. कर्नल २३४, २३५

मालवीय, कपिलदेव ११६

मालवीय, प. मदनमोहन ३६, ४६, १२४,

१२५, १६१, १६२, २२२,

२३३, २४४, ३६२, ५३७

५३८, ५८१

मिअर्स, सर ग्रिमकड १०४, १०५

मिदनापूर ४१२

मीरत १९५

मीठ सत्याग्रह २२१

मुकजी, धनगोपाळ १५९

मुजे, डॉ. ३९२

मुझफरपूर ४८६, ४८९, ४९०

मुसोलिनी २९२, ३४०

मेनन व्ही. के. कृष्णा ५९०

मेहता डॉ. जिवराज २५१

मोपला ८९

मॅक्डोनल्ड, रॅम्से २४८, ४२२, ५१९,
५९०

मडलाकार परिषद ९०, ११२, १२८,

२४५, २४६-२४८, २५४,

२६४, २७७-७९, २८३, २८७,

२८९, २९३-९८, ३०८, ३३६,

३४१, ४६१, ४९१, ५११, ५९०

मास्को १७०

मास्लेम लीग ४९, ६८,

मॉटेग्यू, एड्विन ३५

मोहरम १३८

मोंटाना १५२

मोघीर ४८६, ४९०

म्हैसूर २७५, २७६

य

युवक चळवळ १७७

यंरवडा २३२, २३५, २५०

र

रशिया १७१, ३६३, ५९४

रसेल बर्ट्रांड ३८, ४३९

राइट बंधू २०

राजगोपालाचारी, चक्रवर्ति ९८, ३८२

रामचंद्र, बाबा ५६

रामराज्य ७३

रामलीला १३८

रायपूर २१९

रायबरेली ५६, ६२, ६३, ३५७

राय, लाला लजपत २१, २४, २५, ६५,
७३, १५६, १६१, १६२, १८०,
१८२

राष्ट्रमघ १५२

राष्ट्रवाद ७६, ४६२

राष्ट्रीय सप्ताह २१९, ३३४

राष्ट्रीय निशाण ३३२, ३३३

राष्ट्रीय पक्ष १६१, १६३, १६४

रॉदिरमियर ५९१

रॉय, बिधनचंद्र २५१

रॉय, मानवेंद्रनाथ १५९, १९५, २७१,
२७२

रॉडिंग, लॉर्ड ७१, ९०

रूमो जपानी युद्ध १७

रुड्रवल्ड ५९४

रोमां रोला १५९, १६८, ३८०, ३८१

रौलट कायदे ४३

रगून २४१

ल

लक्ष्मण ३७

लाहोर १९७

लिटिल, लॉर्ड ५०३

लॉइट, जॉर्ज ३२९, ४५०

लॉइट, लॉर्ड ४६९, ४७०

लिंडबर्ग २८

लेनिन ६००

लैंगिक २२, ५१५, ५१६

व

वाइल्ड, ऑस्कर २३

विवेकानंद ४२८

विचारप्रवाह १३१

विलिंगडन, लॉर्ड २८६, ३२०, ३२१

व्हाइटहेड, डॉ ए एन्. ४१३

व्हाइट, सर फ्रेडरिक ४२९

वोटन, सर हेनरी ५४६

श

शर्मा बाळकृष्ण ९७

शास्त्री, श्रीनिवास ३३, ३४, ६९, १२७,
२४७, २४८, २५४, ३९०-९३,
४१०, ४१४, ४२२

शिकार ३२

शांख १४३

शुभ्रपत्रिका ३८६-९१, ४२६, ४२७

शेरवाणी टी. ए. के. २५, २३३, २९९,
३०५, ३०७, ३०९, ३१०, ३१८,
३२२

शंकर उदय ४०५

शांतिनिकेतन ४८५, ५६८

स

सत्याग्रह सभा ४४

सत्याग्रह ७४, ५०८

सन्यस्तन, मंडम १६८

सप्रू. सर तेजबहादुर १३, ३५, ३६,
१६७, १७५, १७८, २०२, २०४,
२३०, २३३, २३६, २५४, २९०,
३८७

सरकार सलाम ४९८

समाजवाद १८९, ४०७, ५२७, ५३१,
५६२, ५९६, ५९८, ५९९, ६०१

सर्वपक्षीय परिषद १७३, १७७-७९,

सर्वाधिकारी २१७, २१८
 सायमन कमिशन १७०, १७३, १७७,
 १७९, १८३, १८५, १८८
 साम्राज्यविरोधी लीग १६७, १६९,
 १७२, १९२
 साम्राज्यशाही १२७, १६६, ४४०, ४४४
 सिमला ३८, ५३
 सिंगापूर २४१
 सिंग भगत १८१, १९९, २००, २६५,
 २६९, २७०
 " कुनवार आनंद ३४९
 " नर्मदा प्रसाद २३१
 " सरदार अजित २१, २००
 सीरिया १६७
 सीली ६८
 सुरत २६
 सुलेमान एम्. एम्. २५
 सूतवर्गणी १२८, १३०
 सेनगुप्त जे. एम्. २५, ३९६
 सोबानी, उमर २६०
 सोलापूर ३१६
 सतानम्, के. ११३
 संततिनियमन ४४७, ५१५, ५१६
 स्पेंडर जे. ए. ३४१
 स्लेड मॅडलाइन ३३०
 स्लोकंब २३३
 स्वराज्य ७०, ८९
 स्वराज्यभवन २१८, ३३२, ४८३
 स्वराज्यसघ ३४

स्वराज्यपक्ष १०३, १०७, १०८, ११२,
 १२६, १२८-१३०, १३३-३५,
 १६१, १६२, १६४, १७३, ५६३
 संस्थानी कारभार ११५, ५३५
 श्रद्धानंद स्वामी ४६, १६४, १६५
 स्विट्ज़र्लैंड १५२

ह

हर्डीकर, डॉ. ना. सु. १२३, ३१६
 हरदयाळ २५, १५६, १५७
 हरिजन चळवळ ३८५, ४०५, ४७७
 हर्दा २३५
 हापकिन्स, गेराई ४७९
 हिजली ३१२, ३१३
 हिटलर ३४०
 हिंदुमहासभा १७५, ४६०, ४६१, ५३८,
 ५३९, ५६३, ५८५
 हिंदुस्थानी सेवादल १२३, ३१६
 हिंदी सरक्षक सैन्य ३४
 हिंदुस्थान सरक्षक कायदा ३३
 हिंदु विश्वविद्यालय १६२, ४६०, ५३७
 हेग, फील्ड मार्शल ४५०
 हेले, सर माल्कम २६८
 हॅरी १५, १९-२१
 हूँदाबाद २७५
 होअर, सर सॅम्युअल ३२५, ३४३, ३७९
 हरिसन ४
 हटर चौकशी कमिटी ४७
 हेंडर्सन, आर्थर ५९०

पुरवणी सूचि

अजिंघ ६१६
 अबिसानिया ६१२, ६१४
 अल्पसख्याक ६२४, ६३०, ६३९
 अहिंसा ६२६
 इजिप्त ६२०
 इग्लंड ६२५, ६२९, ६३३, ६३४
 गांधीजी ६१८, ६२२, ६२६
 घटना परिषद् ६२४
 चीन ६१४, ६२३, ६२४
 चेकोस्लोव्हाकिया ६१९
 चेबल्लेन, नेबिह्ल ६१९, ६२०
 चेंग-कै-शेक ६२४
 जातीय वाद ६४०, ६४१
 जिना, जनाब ६२०, ६२१
 जिनीव्हा ६१९
 जॉन गुथर ६१९
 द्विराष्ट्रवाद ६२१
 नाझी ६२१
 नाझीवाद ६१४, ६२४
 नाहासपाशा ६२०
 पॅरिस ६१९, ६२०, ६३३
 फ्रँको, जनरल ६१३
 फंसिस्ट राज्यपद्धति ६१२
 —वाद ६१४, ६२४, ६२६,
 ६३०, ६३१
 फारवर्ड ब्लॉक ६२१
 फ्रान्स् ६२५, ६३३
 ब्रह्मदेश ६१६
 भांडवलदार ६३७
 महायुद्ध ६२४
 मुगोलिनी ६१०
 मुस्लिम लीग ६२०
 मोहोजोदारो ६१६

मॉडर्न रिग्नूमधील लेख ६१८
 म्यूनिक ६११, ६१९
 यूरोप, मध्य ६११, ६१४, ६१९
 राजकोट ६२२
 राजगोपालाचारी ६२७
 राष्ट्रवाद ६२९, ६४१, ६४२
 राष्ट्रसभा ६१३, ६१६, ६१७, ६२१,
 ६२६
 —हरिपुरा ६१९
 —त्रिपुरी ६२१
 राष्ट्रीय योजना समिति ६२३
 रोम ६१२
 लुधियाना
 —अ. भा. सस्थानी लोकपरिषद्
 ६२२
 वर्धा-शिक्षण-योजना ६१८
 वफ्त पक्ष ६२०
 विजयालक्ष्मी पंडित ६१७
 सर्वाधिकारशाही ६३२
 साम्राज्यवाद ६२९, ६३०
 —शाही ६३१
 मीलोन ६२३
 मुभापचंद्र बोस ६१९, ६२१
 सस्थानिक ६३६, ६३८
 सस्थाने ६२३
 स्पेन ६११, ६१३, ६१४
 स्वराज्य, वासाहितिक ६३६, ६४२
 स्वातंत्र्य ६३०
 हिंदुस्थान ६१४, ६१६, ६३१
 —नवी राज्यघटना ६१५
 व्हाइसरॉय ६३२, ६३३, ६३५, ६३९
 —चे नवे कार्यकारी मंडळ ६३२,
 ६३३, ६३४, ६३९, ६४५

आमचें प्रकाशन

- (शिल्क नसलेल्या पुस्तकांची किंमत दिलेली नाही.) ह आ. पै
- * १, २ सत्याचे प्रयोग (द्वितीयावृत्ति) : म. गांधी
- * ३ खादी-मीमांसा (द्वितीयावृत्ति) : बाळूभाई मेहता
- ४ स्वराज्य-शिष्टार्थ : म. गांधी
- ५ संयम कीं स्वैराचार ? (खड १ ला) : म. गांधी
- ६ हिंडलग्याचा प्रमाद : काका कालेलकर
- * ७ हिंदुधर्माचीं मूलतत्त्वे व पुनर्घटना :
लेखक . एस्. राधाकृष्णन्
- * ८ उपनिषदांतील दहा गोष्टी (तृतीयावृत्ति) :
लेखक : शंकरराव देव ०-१२-०
- * ९ विद्यार्थी-जीवन (द्वितीयावृत्ति)
लेखक : श्री. स. महाजन
- * १० फिलिपाइन्सच्या स्वातंत्र्याचा इतिहास :
लेखक : ज्य. र. देवगिरीकर १-४-०
- ११ काँग्रेसचा इतिहास (द्वितीयावृत्ति) :
लेखक : डॉ. पट्टाभि सीतारामय्या
- १२ समाजवादच कां ? (द्वितीयावृत्ति) :
लेखक : जयप्रकाश नारायण २-०-०
- १३ खानबंदू : महादेवभाई देसाई
- १४ जवाहरलाल नेहरू : आत्मचरित्र (द्वितीयावृत्ति) प. नेहरू १२-८-०
- १५ विश्राम (चतुर्थावृत्ति) साने गुरुजी १-४-०
- * १६ भारतीय संस्कृति (चतुर्थावृत्ति) : साने गुरुजी ३-०-०
- १७ प्रसाददीक्षा : म. गांधी
- १८ भिल्ल साधु गुलामहाराज : श. वि. ठकार
- * १९ आधुनिक भारत : आचार्य श. द जावडेकर
- * २० हिमालयांतील प्रवास (तृतीयावृत्ति) :
लेखक : काका कालेलकर २-४-०

२१	गांधीजींचें विविध दर्शन (द्वितीयावृत्ति)	रु. आ. पै
	संकलनकार : एस्. राधाकृष्णन्	२-८-०
*२२	जिवंत व्रतोत्सव : काका कालेलकर	
२३	गांधी-विचार-दोहन : किशोरलाल मधूवाला	
२४	सत्याग्रही महाराष्ट्र : प्रेमा कटक	३-०-०
*२५	अर्थशास्त्र कीं अनर्थशास्त्र ? (द्वितीयावृत्ति) :	
	लेखक : जॉन रस्किन	२-०-०
*२६	जीवन-दर्शन (तृतीयावृत्ति) :	
	लेखक : महाकवि खलिल जिब्रान	१-१२-०
२७	ग्रामोद्योगाचें अर्थशास्त्र : जे. सी. कुमारअप्पा	
२८	बापू : घनश्यामदास बिडला	१-८-०
२९	संस्कृतीचें भवितव्य : एस्. राधाकृष्णन्	
३०	महात्मा गौतमबुद्ध : ,, ,,	१-०-०
३१	जीवन आणि साहित्य : आचार्य स. ज. भागवत	२-८-०
३२	प्राचीन साहित्य : कविसम्राट् रवींद्रनाथ ठाकुर	१-८-०
३३	संयम कीं स्वैराचार ? (खड २ रा) : म. गांधी	१-१२-०
३४	हिंदु-मुसलमान-ऐक्य : आचार्य शं. द. जावडेकर	३-०-०
३५	गीताहृदय (तृतीयावृत्ति) : साने गुरुजी	०-१२-०
३६	हिंदूंचें समाजकारण : काका कालेलकर	२-४-०
३७	द्विखंड हिंदुस्थान : डॉ. बाबू राजेंद्रप्रसाद	११-०-०
३८	काँग्रेस : कथा (द्वितीयावृत्ति) : गो. आ. देशपांडे	४-८-०
३९	आचार्य कृपलानी : निवडक लेख व भाषणें	३-०-०
४०	भगवान् बुद्धासाठीं : शकरराव देव	३-८-०



* हीं पुस्तकें मुंबई, मध्यप्रांत व वऱ्हाड यांतील सरकारी विद्याखात्यांनीं शाळांतील वाचनालयांकरितां व बक्षिसांकरितां मंजूर केलीं आहेत.

आमच्याकडे एजन्सीने असलेली पुस्तके

	रु आ. पै
१ राजनीतिशास्त्र-परिचय : आचार्य जावडेकर	३-०-०
२ हिंदी राजकारणाचे स्वरूप : „ „	०-८-०
३ आधुनिक राज्यमीमांसा :	
(भाग १ व २) „ „	२-८-०
४ पुरोगामी साहित्य : „ „	२-०-०
५ महाराष्ट्र व हिंदी राजकारण : „ „	१-०-०
६ समाईक सहकारी स्वराज्य : „ „	०-४-०
७ भारतीय क्रांति व राष्ट्रसभा „ „	०-१२-०
८ लो. टिळक व म. गांधी : „ „	२-०-०
९ विनोबाजी भावे : साने गुरुजी	१-०-०
१० देशबंधु दास : „ „	०-१-४०
११ स्वराज्यसंस्थापक श्रीशिवराय : साने गुरुजी	०-४-०
१२ रामाचा शेला : „ „	३-०-०
१३ पत्री : साने गुरुजी	३-८-०
१४ दरबार गोपाळदास : ह. मो. जोशी	०-२-०
१५ जीवनयोग : ना. ग. जोशी	०-१२-०
१६ पाकिस्तान : अॅड. ग. वा. जोशी	१-०-०
१७ विवाहसंस्थेचा इतिहास : डॉ. किलोस्कर	०-८-०
१८ कारागृहाच्या भिंती : ना. ग. गोरे	३-०-०
१९ त्रिमंत्रि-योजना (भाग १ व २)	२-८-०
२० हिंदी रेल्वे-कामगार : वि. न. साने	०-१२-०
२१ काँग्रेसची साठ वर्षे : रा. प्र. कानिटकर	०-८-०
२२ डॉ. सन्यत्सेन : वि. म. भुस्कटे	३-०-०
२३ साजबा साळी : सुशील परभृत	३-०-०

सर्व प्रकारच्या राष्ट्रीय पुस्तकांकरिता प्रथम आमच्याकडे चौकशी करा.

